

DUE DATE SLIP

GOVT. COLLEGE, LIBRARY

KOTA (Raj.)

Students can retain library books only for two weeks at the most.

BORROWER'S No.	DUE DATE	SIGNATURE

GOVERNMENT ORIENTAL SERIES

CLASS C, No. I

GOVERNMENT ORIENTAL SERIES

CLASS C. No. 1

PREPARED UNDER THE SUPERVISION OF
THE PUBLICATION DEPARTMENT OF
THE BHANDARKAR ORIENTAL
RESEARCH INSTITUTE
POONA

POONA

Bhandarkar Oriental Research Institute

1927

Government Oriental Series—Class C, No. I

WORD INDEX TO
PATANJALI'S
VYĀKARANA-MAHĀBHĀṢYA

Compiled by

Pandit Shridharshastri Pathak

Sanskrit Teacher, Elphinstone College, Bombay,

and

Pandit Siddheshvarshastri Chitrao

PUBLISHED BY

Bhandarkar Oriental Research Institute, Poona

1927

Copies can be had direct from the Bhandarkar O. R.
Institute, P. O. Deccan Gymkhana, Poona, India.
Price Rs. 15 per copy, exclusive of postage

Printed by V. G. Paranjpe, M. A., LL. B., D. Litt., at the Bhandarkar
Institute Press, Anandashram Bldg., 22, Budhwar Peth, Poona City,
and Published by S. K. Belvalkar, M. A., Ph. D., Secretary,
at the Bhandarkar Oriental Research Institute, Poona,
First Edition, One Thousand Copies.

राजकीया प्राच्यग्रन्थश्रेणिः अनुक्रमाङ्कः ' सी ' १

महाभाष्यशब्दकोशः

मुम्बापुरीस्थएन्ड्रिफिन्स्टनकॉलेजाधिकृतेन संस्कृताध्यापकेन

वेदान्तवागीश-पाठकोपाह्वश्रीधरशास्त्रिणा

तथा च

विद्यानिधि-चित्रावोपाह्वसिद्धेश्वरशास्त्रिणा

संगृहीतः ।

पुण्यपत्रानस्थ-

भाण्डारकरप्राच्यविद्यासंशोधनमन्दिराधिकृतैः

भाण्डारकरमन्दिरमुद्रणालये मुद्रयित्वा प्राकाश्यं नीतः

शके १८२९ । ख्रिस्ताब्दे १९२७

मूल्यं पञ्चदश रूप्यकाः

महाभाष्यशब्दकोशः

अ

अकर्तारि

अं ३०; ३२; १.१.१२.१०; २७.२६७६;
 २।२।१०।११।१५; ७२.१२३; ३.१.४४.
 २२; ४.८२.१२।१२।१२; ५.३.५.४०३;
 ६.१.८७.६६; ६७; ३.१.१२.१७५; ७.१.
 २७.१६।१६।२६; ८६.२७१; ८.४.६३.
 ३।३।३.

अ° ३.१.६.१२.

°अ° ४.१.१.११०.

अ अ १५; २.४.३२.४२९; ८.४.६८.४६६.

अक् (प्रत्या.) २३; १.१.१०.६४; ५०.१२०;
 ३.१.२३.२०; २५.३०; ८६.६५; ६.१.
 १०२.२७।२२; ८०; १२३.२३; ३.९.
 १२।१३; ४.२.१६१; ७.१.१.२३६;
 ६.२.३३; ४.१.३४५; २.५।६।६.

अकः सवर्णे दीर्घः (पा. सू.) १५; २३; १.१.९.६१;
 १०.६४; ५०.१२०; ६९.१७८.

अक (प्र.) २.३.७०.४७०; ४.१.१६१.२६१; २.
 १०४.२१८; ६.४.१६३.२३३.

अक° ४.२.१०४.२१८; १४१.३०१.

अक २.२.१४.४५५.

अककारादि ७.१.१३५.३।६; १३.

अकङ् (आ.) १.१.५१.१२६.

अकङ्° (आ.) १.१.५१.१२६.

अकङ्गादि ५.१.७६.३५७.

म. भा. शं. को. १

अकच् (प्र.) १.१.२७.२६; १४।१५।१५।२७;
 २९.१।१०; ३२.१६; ४१.१००;
 २.३.१.१८।१९; ४.३२.४२६;
 ६.४.१०१.३।४।७; २५५;
 ८.३.७२.४२३.

अकच्° (प्र.) १.१.२७; २९; २९.

°अकच् (प्र.) १.१.२७ २९; २९.१९; २.३.१.
 १६।१९; ५.३.७२.४२३.

अकच्प्रकरण ५.३.७२.४२३.

अकजर्थ १.१.२७.६।६; ६.१.१६३.१०५.

°अकजर्थ १.२.४५.२१८; ५.३.६८.४२९;
 ६.१.१६३.१०५.

अकज्वत् १.१.७२.१८४.

अकथा (पा.श.) १.४.५१.३३३.

अकथित १.४.२३.१६।१८।१९।२०; ३२४;
 २९.१४।१८; ५१.३३३; १६।२४;
 ११।१४.

अकथितत्व १.४.५१.३३३.

अकथितशब्द १.४.२३.१७।२०.

अकरण १.१.३.११; २.३.३२.४५७; ४.४.
 ८५.३३४; ५.२.४.३७२.

अकराणि ६.१.१६८.१०९.

अकर्तारि च कारके संज्ञायाम् (पा.सू.) १.३.२.
 २६०; ३.३.१९.११५.

अकर्तव्य २.१.१.३५९ ; ३.१.१.१२०.
 अकर्तुम् २१; १.१.६.२५; ११; ८.६०; २३.
 ८३; २५.८२; ५५.१३२; ६२.१६१;
 २.४५.२१७; ३.१.२५९; १२.२७६;
 ७२.२१२; ४.१०८.३५३;
 २.१.१२.३८०; १३.३८०; २.१९.४१७;
 ४५.४२८; ३.३०.४५६; ४६.४६१; ५०.
 ४६३;
 ३.१.१०.२७; ५८.५६; ७१.१३०; ९३.
 ७३; ३.११९.१५६; ४.३२.१.७५;
 ४.१.१३.२०४; २.७०.२८७; ३.
 २५.३०६; १३१.३२०;
 ५.३.४८.४११; ११८.४२९; ४.७०.
 ४३९; ७६.४४०;
 ६.१.१८.२७; ३९.३३; ८९.६९; ९६.
 ७६; १३५.९२; १५४.१६; १७२.१०३;
 ३.४३.१५९; ४.४५.११८; १५३.२२९;
 १७४.२३५;
 ७.१.१०.७१०; २.३५.२११; ८६.
 ३०४; ८९.३०२; ९०.३०५; ९१.३०५;
 ४.८३.३५७;
 ८.२.६.३८९; ३८.४०५; ४०.४०५;
 ४६.४०७.

अकर्तु १.४.२३.३२४; २.२.४.४१५; ३.३.१९.
 १११२११२१२२१२६; ५.१.३७.१५०;
 ३५१.

अकर्तुत्व ३.१.२६.३३३

अकर्त्रभिप्राय १.३.७२.२६२ २११२२२३

अकर्मक (पा.श.) १.१.४.१०७; ८.६५.१७१;
 ३.७.२२१; १२।३।४।४; २८.२८२; ५८.
 १८।८; २२५; ६५.२१३; ८६.२१२

८८.२२४; २१५; ४.५१.३३६; ५२.
 ३।७।७।७।८।९;
 २.३.५.१६।२१।२२।२३।२४; १।१;
 ५२.४६५;
 ३.१.६७.५५; ८७.२।१०।१८; ६८
 ५।७; १०१.२३; १०७.८४; २.४४.
 १३३; ४.६९.१।२०;
 ५.३.५५.४१५;
 ६.१.१३५.२३;
 ७.२.२६.२।५।६;
 ८.१.७०.३३१.

अकर्मक १.३.६७.२१७; ३.१.४८.१५६; ८९.
 ७४.

अकर्मकग्रहण १.३.८८.२१५; ४.५२.३३८;
 ३.४.६९. ६।६।८।१८।१०।११

अकर्मकवत् २.४.५२.३३८.

अकर्मकार्थ ३.३.१०.११०.

अकर्तव्य ३.१.७.११; १३३; २२.२४.

अकर्मधारय २.४.१९.४७८; ६.३.१४.१५६.

अकर्तु १.४.५१.३३६; ३.१.७.१३; २२.२६.

अकर्मवद्भाव २.३.५२.४६५; ४.२.६०.२८४.

अकल्पादि ४.२.६०.२८४.

अकशब्द १.१.५६.१३६; १३९; ३.४.६७.
 १।७०.

अकस्मात् २.४.३६.१८.

अकाकार २.३.६६.४६८.

अकादिप्रयोग २.३.६६.४६८.

अकान्त ४.२.१०.४. १२।२०.

अकार ३।३।१।१।४ २४ ७।९।१।१।९.
 ४।६।८।१०।१३।१८।१९।२१ १७ १३;
 १६।१९।२०।२१ १३३;

१.१.३. ८।१४३३।२४२५ ; १६ ; ५.
 ५१; १४.७१; २७.२८; ३९.१९; ४६.
 ७।८।९ ; ५०.१२०; १२१; ५९.१५६;
 ६२.१६५; ६९. १५।१८।२३ ; ७२. २।२५ ;
 २.३१.२३८; ४५.२१७; ४.११०.३५८;
 २.१.५१.३१५; ४.३२. १७।३०।२० ;
 ५६.४२२;
 ३.१.१. ११।१२।१२ ; ८.११; ११.१३
 ३४.४३; ८०.६२; ९१. २।४।७।७।८ ;
 २.१.१८; ५२.१०१; ८३.११०; १३५.
 १३१; ३.९४.१।२; १०१.१५३; १०८.
 १५१; ४.६७. ८।१।२३ ; ८२. १६।७
 ४.१.७३.२३२; ७८.२३१; ८५.३।४;
 १७७.२७०; ४.१२८.३३५;
 ५.२.३३.३७७; ३.५.१०।११
 ६.१.२. १३; १२.११; १३.२१।२३ ;
 २।२; ३३.३०; ३६.३०; ६९.४८; १५८.९७;
 १५९.१०९; १६३.१०४; १८६.३।१; २.
 ५२. ११।१६; ३.६१.१६१; ८२.१७१; ४.१.
 १७६; २२.१९५; ४६.११८; ४९.२०२;
 १०.२१६; १२१.२१९ ; १२३.२२०;
 १३३.२२३; १४०.२२४; १६०.२३०;
 ७.१.२७.२५० ; २।५।६।९ ; ६१.
 २६१; २.२.२७९; ३.२७९; २८०;
 १०.२८५; ६७.३०१; ८०.३०२; १०२.
 ३०९; ११७.३१२; ३.४४.३२४; ३२६;
 ११९. १६।२३ ; ४.९३.३५८;
 ८.२.७.३१३; १९.३१६; ८०.४१४;
 ४.६.८.४६५; १७ १।१।१।१८

अकार° १.१.२.७.२७; ८२; ६.१.११३.
 १३
 २५.

°अकार° ४.४.१२८.२३५.
 अकारक १.४.२३. ११।११ ; २९. १२।१४।१७
 ५१. २१।२२ ; २.३.१. ४।७।१२।
 ३३४ ;
 अकारकत्व २.३.३६.४५८.
 अकारकाह २.३.३६.४५८.
 अकारग्रहण १.१.३. १५।१६।१७।१८।२१ ; ६.
 १.२०५.११७.

अकारनिवृत्त्यर्थ १.१.४८.११७।७।२४.
 अकारमात्र ६.१.३८.३१.
 अकारलोप १३।१८ ; १.१.३.४३; ४. ३।५।२०।
 २३ १ ११।११।१४ ; ५७. १०।११ ;
 ५३; ५१. १२९ ; ५७. १०।१३ ;
 १२१; १२५; ५८.१५३; ३.१.४४.
 ३।३।४ ; ८०.६२; १७.८२; ४.२.१६९;
 ५.३.८३.४२५; ६.१.६९.४८; २२२.११३;
 २.५२.१३३; ३.३५.१५५; ४.२२.१९३;
 ४६.१९८; ७.३.५०.३२९.

अकारवचन २.४.३२. १८।२०।२० ; ३.१.९१.
 ६।७।८ ; ४.८.२.६।७ ; ५.३.५. १०।११
 ७.१.३३.२५३.

अकारवत् ७.२.६२.२१६.
 अकारवच्च ७.२.६२.२१६.
 अकारस्थ १६।१२।२१.
 अकारादि १.३.४८. ७।७।८.
 अकारादेश ५.३.५.४०३.

अकारान्त १.१.२.७.८२; १२९; ५८.१५१;
 ६२.१६५; ४.४५. २१।२३
 ३.१.२१.२५; ३८. १८।१८ ; ३.८३.
 १५१;
 ४.१.१.१९०; १३।१५।१८।२१।२६ ;
 १९२; २.१७; ४.८.३।६ ; १।६ ; ७८.२३१

२.७.१५; २९.४३०; ३०.४३५; ४.३३.
 ४८२; ८५.५००; १०.३१५५७;
 ३.१.३.७ २०१२२२२२ १०११११२।
 १३ ; २१.२८; २७.३३; ९१.७२; १२।१३
 ; १२।१०।१४।१४।२०।२१ ; १०९.
 १६।१७ ; ११७; ४.२. २१।२२।२३।२४
 ११६ ; ११७; ४.२. १६९ ;
 ४.१.७८.२३०; १५५.२६३;
 ५.३.५.४०३; २.५२.३८५;
 ६.१.१.६।७ ; २. १० ५.५।६ ; ९.
 २०।२१।२२।२४ ६ २०।२० ; ३५.
 १५; १७. २६ ; ३५.
 २६।२६ ; ६५.४४; ८५.७।८ ; ९१.३।३
 १०२.८०; १०८.५।३ ; १३५. १२।१५ ; २.
 ५२.१२९; १९७. २०।२१ ; ३.१४.१४६; ३४.
 १५३; ६१.१६४; ११२. २२।२३
 १७५ ; ४.३.
 १८१; ३४.१९५; ४७.२००; ५२.२०२; ६२.
 २०६; ७४.२०३; १०१.२१४; १३०.
 १६।१७
 २२१ ;
 ७.१.९.२४४; १४. ११।१४।१५ ; २३.
 २४८; ३७.२५४; ५४.२५९; ७३.
 २६६; ९६.२७३; २७४; २.१०.२०३;
 २८४; ६७.२०।२२ ; ५।५ ; ९८.३०५;
 १०१.३०९; १०७.३१२; ३.४.३१९; ४.
 १.३.२५; १०.३।६;
 ८.२.६.३९० २।३।६।७।८।९।२४ ; ३.६५.
 ४४२.

अकृत० २.२.३६.४३८.
 ०अकृत २.२.२९.४३०.
 अकृतकारि ६.१.१२.७.१९.
 अकृतकारिन् १.२.९.१९३.
 अकृतनशार ३.३.२१.१३३.

अकृतप्रयत्न १८.
 अकृतसंधि ५.२.१००.३९३; ३.८४.४३६.
 अकृतसामर्थ्य १.१.६७.१७४.
 अकृता ३.१.२१.३६७; ४.१.५२.२३२; ५.३.
 ५.४०३; ७.२.३.२८०; ३.३.३१७; ४.१.
 १५।१६ १२।१२ ; ८.२.२.३८७.
 ३४५; ९३.३६० ;
 अकृत्तद्धितान्त १.२.३. २६३.
 अकृतपद ६.२.१९१.१३९.
 अकृत्रिम १.१.२३.६।६।१४।१६
 ०अकृत्रिम १.१.२३.१३।१६।२१ ; ८१; ३.१४.
 २७३; ४.३२.३३०.
 अकृत्रिमत्व १.१.२३.२३; ८१.
 अकृत्वा १.१.५८.१५३.
 अकृतसार्वधातुक १.२.२८.२०५.
 ०अकृतसार्वधातुक १.२.२८.२०५.
 अकृतसार्वधातुकयोः (पा.सू.) १.२.२८.२०५;
 २०६; ७.४.२७.३४९.
 अकृतल २.१.५८.४।६ ; ६.३.१४. १०।११
 १४६ .
 ०अकृद्ग्रहण ४.१.१४.२०६.
 अकृद्यकार ३.१.१३.२६; २७.३७; ६.४.१६०.
 २३०.
 अकृष्टपद्याः (वै. श.) ३.४.११४.३६.
 अकेनोर्भाविष्यदाधमण्ययोः (पा.सू.) ३.३.१०.
 १४०.

अकेवल ३.१.३६.४४.
 अकोपध ४.१.६३.२३१.
 अक्रा ६.१.८५.६३.
 अकिङ्कत १.१.१.१३; ६.४.६४.२०७; १२१.
 २११.
 आविड्दर्थ ६.४.६४.२०७; १२१.१११२
 अक्तपरिणाम १.१.७२.१६।२० ; ४.१३. ३१६.

अक्तान्त २-१-२९-३८^{१५},
 अक्रियमाण १-१-१-३८; २०-१७^{१९}; २३-
 १२; ६१-१६६; ३-८८-२९५; १-२६६;
 १२-२७८; ४-१-१०^{१९}; ५^{१९}१२२;
 ५६-३३०; १०१-३५०;
 २-१-३-३७७; १८-३८९; २-२२-
 २२०; ४-३२-२८९; ८५-५००; ५०९;
 ३-१-२-५; ३-६; ५; १२-२२;
 २७-३७; ३८; ८७-६६; ९०-७०;
 ९१-७२; ९२-७६; ४-८२-१८३; १८४;
 ४-१-१-१२^{१०}; १३-२०४; १५-
 २०९; ५२-२३२; २-२१-२७५; ७२-
 २८७;
 ५-१-२३-३३६; २-२९-३३६; ९२-
 २१२२;
 ६-३-६८-२३०; १-८४-५२; १६९-
 १०७; २-५०-१७^{१२}२३३२३;
 ४-१६-१८४; ५२-२०२;
 ७-१-२-२३०; ८९-२७३; २७-२५१;
 ४०-२५७; ५८-२६; ७३-२६६; २-३५-
 ३१७^{१९}; ३७-२९३; ५९-२६८; ११७-
 ३१४;
 ८-१-१-३६३; २-६-३८९; ८५-२१७;
 ३-२३-२३५.

अक्रिया १-४-५४-३३९; २-२-१९-१५^{१५};
 ३-५-२६; ३-१-२२-२२; ३-१३६-१६९;
 ४-१-२८-२३१.

अक्रियाज ४-१-२२-२७७.
 अक्रियाप्रबन्धार्थ ३-३-१३६-१६९; १३-१२३.
 अक्रियावाचिन् ५-१-११५-३६३.

अक्रियासमिहारत्वं ३-१-२२-२२.
 अक्रूरवर्गीण ४-२-१०४-२९५.
 अक्रूरवर्ग्य ४-२-१०४-२९५.
 अक्ष (धा.) १-१-७२-१८३; ६-४-१०६-२१५.
 आनक्षतुः ७-४-६०३३^३. आनक्ष ७-४-
 ६०३३^३. आनक्षुः ७-४-६०३३^३.
 अक्षुहि ६-४-१०६-२१५.
 अक्ष (वि. श.) १-२-४५-२३०; ६४-२३३;
 ३३३१०१०१०; २४५; २४७; ३-१-
 २५३; ४-१०८-३५३;
 २-१-१-३६०; १०-३७९^{१९}२२२३; ३८०;
 ३-२-११५-११२;
 ५-४-७४-२३९; ११११२३२३२३१५; ६-
 १-८९-६६; १२७-९०.

अक्ष^० २-१-१०-२१^{१२}२२.
 अक्षकितव २-१-४०-३२६.
 अक्षणवत् ८-२-१६-३६^{१०}१२२.
 अक्षदरी ८-४-२-२५३.
 अक्षद्वि ७-१-८४-२७०; अक्षयूः १-४-२-३१०;
 ३-१-२५४. अक्षयुवा ६-१-१७१-१०७.
 अक्षयुवे ६-१-१७२-१०७.

अक्षधारण ५-१-२-३३८.
 अक्षद्युर् ५-४-७२-२३९; ७४-२३९; १३३३४.
 अक्षधूर्त २-१-४०-३२६.
 अक्षपरि २-१-१०-३७९.
 अक्षर (पा. श.) ५१७^{१९}१११; १-२-३२-२०६;
 ८-२-८९-२१९.

अक्षरशः १२.
 अक्षरसमाधाय (पा. श.) १६^{२२}२४; १६^{१९}१६;
 १-१-१-३६; ६९-१७९; ८-४-६८-२६५.

अक्षरसंज्ञान्यायिक २५.
 अक्षरसमूह ४.४.१२०.३३५; ५.४.३०.४३४.
 अक्षशब्द ३.२.११५.११३.
 अक्षशौण्ड २.१.१.३६०; ८.२.५२.१३०.
 अक्षहृत् ६.२.५२.१३१.
 अक्षादि २.१.१०.३७९; ६.१.१२७.९०.
 अक्षि (प्राण्य.) १.२.५९.२३०; ४.२१.
 ३२२; २.३.२०.४५३; ३.२.११५.१११२०;
 १२०; ५.३.६६.४५९.
 अक्षित ८.२.४६.३०७.
 अक्षिन् ८.२.४८.४०८.
 अक्षिनिकोच २.१.१.३६३; ३५.३३८.
 अक्षिभुव ५.४.७७.४४०.
 अक्षिशब्द ३.२.११५.११०.
 अक्षी (वै. श.) ७.१.७७.२६६।१७.
 अक्षीभ्याम् (वै. श.) ७.१.७७.२६८.
 अक्षौहिणी ६.१.८९.६६.
 अग ८.४.३.१८५.
 अगति ८.१.४.३६५; ५७.३७३; ६८.३३०.
 अगतिक ३.१.७.११२; ८.१.६८.३३८.
 अगतित्व ८.१.७०.३३१.
 °अगद ६.३.७०.१६७.
 अगदंकार ६.३.७०.१६७.
 अगमक १.३.१०.२६८; २.२.५.४०६; ५.१.९.
 ३३९; ७२.३५८; २.४५.३३३; ७९.
 ३८८; ८.४.१४.४५७.
 अगमकत्व २.१.१. १०।१३।१५; ३.१.८.
 ११।१४.
 अगमाः ८.२.१०१.४२९.
 अगम्या १३।१३.
 अगर्भसंयोग ४.१.३२.२१३.

अगवादि ६.३.८३.१७९.
 अगस्ति २.४.७०.११९.
 अगस्त्याष्टम (क्र.) ४.१.७९.२३३.
 अगोह १.३.२.२५९.
 अगार १.१.११.१५।१६।१६।१६; १९.७३।
 ८।८.
 अगाध २.१.१.३६९.
 अगिल ६.३.७०.१६६.
 अगुण १.४.५१.७।८.
 अगुणत्व ३.१.३८.३६९; ७.४.६५.१०।११.
 अगुणवचन ५.३.६०. १४।१६।२०.
 अगुणाविधि १.२.१.११५.
 अगुरु ३.१.१००.३।३.
 अगुरुकुल २.१.१.३६१.
 अगुरुपोत्तम ४.१.७९.२३३.
 अगुरुपोत्तमार्थ ४.१.७९. १०।१२.
 २३३.
 अगुह्यमाणकारण ६.३.१०९.१७४.
 अगो १.१.१५.७१.
 अगोह १.१.१.१३.
 अगोता ५.१.११९.३६८.
 अगोत्र ४.१.१५८.२६४.
 अगोत्रार्थ ४.१.७९. ३।३।८.
 अगोमत् १.१.६२.१६३.
 अग्नया (वै. श.) ८.२.१०७.४२२.
 अग्नारिह. ६.२.६.३५३; ८.२.१०७. ४२२.
 अग्न्यायी ६.३.३५. ११।१६.
 अग्न्यवैष्णवम् ६.३.२८.१५९.
 अग्नि (देव) ५।५; ५; १८।१९; २३; २९; २९;
 ५।६।८;
 १.१.३. १७।३८।२१; ४७.११५; ११६;

५१.१२२; ६२.१६५; २.९.१९६; २८.
 १६; २०५; ३.१.२५६; ४.२.३०९; ९.
 ३१५; २७.३२८; ३२.३३१; ४९.
 १०।१२; १०१.३५०;

२.१.२.३७५; २.१.३६५; ३६।२५;
 ४७.२३।२५; ३.३.२०।२२; ३७.४५८;
 ४५।९;

३.१.१५.२५; २६.३३; ४४.५१३;
 ८५.६५; ८६.६५; २.८४.११२; ११५.
 १२६; १२२.१२२; १२४.१२५; १२५.
 १२३; ११३.१५५;

४.२.७.१।१११; ४.१४०.३३५;
 ५.४.३०.६।१८;

६.१.९.११३; ४५.३६; ६९.४९;
 ७०.१२।१६; ७७.५३; ८४.५७।२५;
 ८५.६३; ९१.७०।१८।१८; ७३; १०२.
 १२; १०८.१२; ६।१७; ११५.२६; १२९.
 ११; १२७.८९; १७४.१६८; १७७.

१०९; ३.४२.२।५।७।८; ७०.१६८;
 ४.१.१७६; ३.१८९; २२.१८९; ५२.
 २०३; १००.२१३; १०४.२१३; १४९.
 २२८;

७.१.९६.२७५; २७६; ३.७०.३३३३;
 ८.१.१२.३६८; ३५.३७३; २.
 १५.३९६; २५.४०३।१०; ५०.
 ४०९; ७८.४१३; ८३.४१६; ११७; ३.
 ८३.४१५; २.९२.४१६.

९.१.१२.१२५; ४.२.७.२७३; ६.३.
 २६.१२८; ४२.१५८; ८.३.८२.४१५.

१०.१.५९.३५६.६.३.२६.१२८.

अग्निकाम्यति ३.४.११४.१८८.

अग्निचयन ३.१.१३२.१०.

अग्नेचित् १.१.३.१७।१९।२६; २.६४.२३५;
 २३१; ४.२.३०६।१६।१६।१६; ३.१.९.
 २०; ६.१.७१.५०; ५२; ९.१.७९.

अग्निचित्या ३.१.१३२.१२।१२.

अग्निचिन्मन्य १.४.२.३०८.

अग्निचिश्त् ८.२.६.३९३; ८२.४१३.

अग्निदत्त ६.१.११३.८६.

अग्निपद् ५.१.९७.३६२.

अग्निपदादि ५.१.९७.३६६।६।६।६.

अग्निपदादिभ्यश्च (पा.सू.) ५.१.९७.३६२.

अग्निपदिक ५.१.९७.३६२.

अग्निभूत् ८.२.१०७.४२१।२३।२४.

अग्निभत् १.१.३९.१९.

अग्निभिन्ध ६.३.७०.१६८.

अग्निवत् ३.२.९.१९६; ८.२.१५.३२६.

अग्निशब्द ८.२.८३.४१७.

अग्निष्टोम(य. वि.) १०; ३.४.१.१६८;
 ४.३.६६.३१२।७।७।१२.

अग्निष्टोमयाजिन् ३.४.१.१६६; १६८.

अग्निष्टोमादि ६.१.८४.५७; ५८; १०८.१२;
 ४.१०४.२११.

अग्निष्टोमार्थ ४.३.६६.३१३.

अग्निसाधना ८.२.८३.४१६.

अग्निसोमौ ८.३.८२.४१५.

अग्निहोत्र २.३.३.१७।१७।२०।२१; ४१५.

अग्निहोत्रशब्द २.३.३.१६।१५।२०.

अग्नीत्प्रेषण ८.२.९२.४१९.
 अग्नीत्प्रेषणे षस्त्व च (पा.सू.) ८.२.९२.४१०.

अग्नीध् ४.३.१२०. २३१२३; ८.२.१२.४११.
 अग्नीषोमीय १.१.१५. ७१; २.६.४.२१३; २.१५
 ४.१०८. ३५२; २.१.५१. ३१३; ६.३.४६;
 १६१; ४.१.१२. २१६; ५.१.५१. ३५७;
 ८.३.८२. ४२५.
 अग्नीषोमौ ६.३.४२. १५८; ८.३.८२. ४२५.
 अग्नेर्देक् (पा. सू.) १.१.६८. १७५.
 अग्नीकरवाणिन्याय २.२.२४. ४२५.
 अग्न्याधान ६.१.८४. ५७.
 अग्न्याधाननिमित्त ६.१.८४. ५७; १०८. १४;
 ४.१०४. २११.
 अग्न्युदक ६.१.११. ७३.
 अग्र १.१.५६. १११; ४.१.३. ११७; ६.
 १.११५. ८६; ८.१.१२. ३६१.
 अग्र° ४.३.२३. ३०६.
 °अग्र १८.
 अग्रतः ३.१.२. २१.
 अग्रतः (वै. श.) ७.४.३५. ३४१.
 अग्रहण १६; १.१.१. १८; २५; ४.१.१. १८२२ ;
 ११०; १११; १७७. २७०; ५.१.२८.
 ३३९; ७.२.३७. २११; ८.४.१. ४५२.
 अग्रहणार्थ १.२.४१. २११.
 अग्रहादि ७.२.१. २८३.
 अग्रादि २.२.७०. ४११; ३.४.२४. १७३.
 अग्राद्यत् (पा. सू.) ७.१.२. २३१.
 अग्राम २.४.७. ४७४.
 अग्राम्य १.२.७३. २५६.
 अग्रासनादि १.१.५६. १३३.
 अंघिमि ४.३.२३. ३०६.
 अग्रे २.२.७०. ४१२.
 अग्रेयू ६.४.४०. ११६.
 म. भा. श. फी. २

अग्लोप ३.१.२१. २५.
 अग्लोपिन् ३.१.२१. २३१११; ७.४.१. ३४५
 १३१७१९८; ४५८; १३. १०१४
 १०११४; ३५६; १३. ३६० ३;
 ३६०.
 अग्लोपिप्रतिषेध ७.४.२. ३५.
 अघ ३.१.८. १६.
 °अघ ७.४.३५. ३५९.
 अघशब्द ३.१.८. १६२२.
 अघवत् ७.१.१. ३३; ८.३.१. ४६.
 °अघवत् ७.१.१. ३३.
 अघायवः (वै. श.) ३.१.८. १६११६.
 अघु ६.४.१. २१. २१; ७.१.२१. १८१११९.
 अघोष (पा. श.) १.१.१. ६१; ४.१.०९. ३५५.
 अघोषता १.१.१. ६१.
 अघोस् ७.१.१. ३३; ८.३.१. ४६.
 अघ्न्ये (वै. श.) ८.१.७३. २३२३; ४.६.१. ४६५.
 अङ् (आ.) १.१.३. १०१११११; २.१.१. ११;
 ४.६५. ३४१; ३.१.४३. १३२८ २१२२.
 अङ् (प्र.) ३.१.४३. ५२; ४६. ११९१२१२३
 ५२. ५१; ८६. ६५; १००. ८३; ३.१५.
 ११५; ६.४.१. १८०; ३४. १११२३१२३।
 २५।२५.
 °अङ् (आदि.) १.२.४. ११३; ३.१.२. २५४.
 °अङ् (प्र.) ३.१.४३. ४६; ४४. २०१२१।
 २१२१.
 अङ् (प्र.) १.१.६५. ३४३; ६.४.३४. १२११४।
 १४१५१५५.
 °अङ् (आदि.) १.२.१. ११२; ११३.
 अडित् (पा. श.) १.१.१४. ७१; २.१.१११;
 ११२; ३.३.१०. १५५.
 ऋडित्त्व ३.१.८. ३६३.

अङ्गवृत्त ६४.१६०.२३०; ७.१.३०.२५२; ३.
७८.३३५; ७९.३३५; ४.२७.३५९.

अङ्गशब्द २.३.२०.५५३; ४.२.५७३.

अङ्गसंज्ञ १.४.१३.३१५; ३१६; ३१८; ३.१.
७८.२०१२३.

अङ्गसंज्ञा १.१.३९.९६; ५६. १३१११५
४.१. २२१३; २१५; १३.२१६; ३१७;
३.१.१.५; ९१. १११५१२१; ७५; ६.१.१.
५१८; ४.१.१७९; ७.१.१.२३६; ९६.
२७३.

अङ्गसंज्ञापूर्वक १.४.१.२६७.

अङ्गस्य (पा. सू.) १.१.३. ३५; २७.८८;
६३.१६८; ४.१३.३१७.

अङ्गहीना ४.१.१३१.२५९.

अङ्गाधिकार (पा. श.) १.१.५. २७१२८
८३; ६३.१६८; १६९; ७२.
६१५१८; १८८; ४.२.३०६;
३.१.३६. २५; ५६.१५;
४.१.३६. १५;
६.१.९३. ७९; ३.१.१२१; ४.१.
२१३१५१५१७९; १७९; ८२.२०९.

अङ्गाधिकार (पा. श.) १.१.७. १८७; १८८.

अङ्गाधिकारोक्त ६.१.२०. १९६.

अङ्गान्य ७.२.२. २७९; ८.३. ७९. २३.

अङ्गान्यत्व ६.४.१. १७८; १५९. २२३२३;
७.३. ५६. १५५५; ४.९३. ३६०.

अङ्गान्यत्वाभाव ७.४. ९३. ३६०.

अङ्गार १.१. ६८. १७६.

अङ्गारक ७.३. ३४. १०१२५.

अङ्गारकवृन्दारिका ६.३. ३४. १११२६.

अङ्गाश्रय १.२. ६४. ११०११०१११.

अङ्गिन् २.३. २०. ११११३.

अङ्गिरस् १८; ५.२. ३१. ३७१.

अङ्गिरस् ४.१. १६५. २६३.

अङ्गिरस् १.४. १८. ३२९.

अङ्गिरस्वत् १.४. १८. ३२९.

अङ्गुलि (प्राण्य.) ४.३. २३. ३०७.

अङ्गुलि (प्राण्य.) ८.२. १८. ३१८.

अङ्गुलीय ४.३. ३९. ३०८.

अङ्गुल्यादि १.१. ४७. ११५.

अङ्गुग्रहण ४.१. १५. २०८.

अङ्गिधान ३.१. ४६. ५५; ३.९५. १५२.

अच् (प्रत्या.) ८१२३२८; २५; १२१

२१२३२८; ३३; ८११२३१३१

१७१९८; ६१२७; २७;

; ३५; २७;

१.१.३. ११११११११५

; ५२;

८.६०; ९.६३; १०. १२१

; १५. ११५१९६; ४.७. २३१२५

; १५५; ५०.

२५; ५७. १५१; १५२; ८१५१०

१०१५५ २०१२० ८११११५

; ५९. ६१५६

१९१२१; ६०. १५८; ६२. १६५; ६७.

२३१२३१२५; २१९; १७५; ७२.

१८३; ७३. ४११२११३

; ७४. १२१११७

२.२७. २०५; २८. १३१२११२२२१

२३१२१२५१२५१२६ १११२१६१६१९१

; २०६

१९ २१२२१२३१२३ १६१९१

२०६; ३०. २०६; ३१. २०७

१९१२०१२३१२५; १६८; ३. ४. २६३;

७ १७१२१२५; १८. ३२०; १०. ४.

२६५; ४. २. ३१०

; ३५१;

२. ४. ३७. ४२५; ६२. ४६१; ४९२; ७. ४.

४६५;

अचित्तहस्तिधेनोष्टक (पा. सू.) ४.१.१.

११३; ८५.२३३.

अचिरकृता १.१.४.१.१०३.

°अचिर^० १.३.१.२७३; ४.२.३०६.

अचिरकालकृत ३.१.८७.६७.

°अचिरवचन १.१.७०.१८५; २.२७.२०४;

४.१०९.३६५.

अचिरादेश ७.१.९६.२७६; २.१००.३०८.

अचि विभाषा (पा. सू.) १.१.५८.१६५;

८.२.२२.४००.

अचि श्रुधातुश्रुवां स्वोरियङ्गवडौ (पा. सू.) १.१.

२१.७३; ७२.१८५; ३.१.२५४; ३.१.२७

३७; २.१८०.१३६.

अचीकमतभाषिन् ३.१.४८.५५.

अचेतन १.१.५०.१२३; १२५; ३.१.७.१४

१५१९; २६.३३; ४.१.२७.१९१९; ३.

८६.१६१७

अचेतनग्रहण ३.१.७.१६.

अचोऽङ्गिणति (पा. सू.) १.१.३.१७; ४७.

११६; ६०.१५८; ७.२.११७.३१०; ३१५;

४.१०.३४८.

अचोद्य २.४.६२. १७२११२५.

अचोऽन्त्यादि टि (पा. सू.) १.१.२१.७२.

अचो यत् (पा. सू.) १.१.२१.७२.

अचो रहाभ्याम् (पा. सू.) ३३.

अच्कार्य १९; २०; २१; ३२; ३३.

अच्च घेः (पा. सू.) १.१.४७.११६; ५.३.१०.

४०५; ७.३.११६.३२२; ११९.३१२.

अच्छन्दस् ४.१.८६. २०१२११२१.

अच्छिन्न १.

अच्चत् १७; १.१.९.६६; १०. १।२।२।२२

५७.१४२.

अच्चप्रकरण १.२.३१.२०३; ३.२.९.१३; ५.४

७७.४३३.

अच्चि ३.१.१२.२३; २.५६.१०५.

अच्च्यन्त ३.१.१२. १६१७.

अच्छब्द ७.१.३.२३; २५.२३; २५०.

अच्छब्दग्रहण ७.१.३.२३.

अच्छब्दान्त ६.१.९९.७७.

अच्छसमुदाय १.२.३१.२०५.

अच्छसमुदायनिवृत्त्यर्थ १.२.२८.२०६.

अज (धा.) अभ्याज १.१.१.३८; २.४५.२१७;

११६।८.

अज (पथ.) १.१.१५.७६; २.६४.२३; २.४४;

६५.२३; ४.१०८.३५४;

२.१.५१.३३; ३.१.१४.२५; २.११५.

१२६; ४.१.९२.२६; ५.१.५९.३५७;

६.३.४६.१६१; ८.३.८२.४५.

अजथ्या ६.३.३५.१५५.

अजन्त (पा. श.) १.१.१४.७०; २.२८.१११२;

४१.२१३;

३.१.९४. १११२१३; ९७. २.४५;

६.१.९.१८२३; १९३.११५; १९५.

११५; ३.६६.१६५; ४.१.६.१८३;

७.१.१.२५०; २.३.२७९; ११७;

५।२३; ४.३३.३५८.

अजन्तभूतपूर्वमात्र २.४.३५.४८; ३.१.९७.

८६.

अजपथ ५.१.७७. ६६.

अजपथ^० ५.१.७७. ३६९.

अजपवाद ३.१.८४.७८.
 अजपेक्ष १.२.३१.२०८.
 अजर ३.१.१०५.८३; ६.२.१७५.१३८.
 अजरित् ३.१.१०५.८३.
 अजर्य ३.१.१०५.८३.
 अजसंनिवेश १.१.७३.१८२.
 अजसादि ४.१.३१.२१३.
 अजहत्स्वार्थ २.१.६९.२२२/२२.
 अजहत्स्वार्था १.१.१९.१३१/१३; २.१.१.
 अजा (पथु.) १.१.४६.११२; २.४५.२१३;
 ६६.२४८; ७३.२५२; ४.५१.३३५
 १३१२११२४२५१२७; २.३.१२.४४८.
 अजा^० १.१.४६.११२.
 अजाकृति १.१.७३.१८२.
 अजाकृपाणीय २.१.३.३७३.
 अजागृ^० ७.२.१०.२२५.
 अजाजिन १.१.१.३६.
 अजाति ६.४.१७१.२३३; २३४.
 अजातौल्वलि २.१.६९.२०६.
 अजात्यर्थ ४.१.१५.२०८.
 अजादि १.१.३.१९२/१३; ४.५३; ७.
 ५८; ४६.११३; ५१.१२८; १२५;
 ७३.१८९; ४.१०४.३५१;
 २.४.६२.४९१; ४९२;
 ३.२.१०९.११६; ३.१०८.१५५;
 ४.१.४.१२/१७/१७
 २०९; ६३.२२५; २३६;
 ७८.२३०; ८९.१७/१७/१९/२१ ७/१६;
 १०.२४२;
 ५.३.५८.४५७; ६०.१५/१६/१९/८
 २०१२०; ८३.१३;

६.१.१.२२; २.२२/२३/२३/२३/२३
 २४ १४; ७; १०२. ३/४/४; १६७.१०६; २२२.
 ११३; २.५२.१३३; ३.१०.१४२; १४५;
 ३५.१५५; ४.२२.१८८; २.१.१७/१८;
 २३/२४; ४२.११७; १/६/८; ७४.
 १३/१४/१६/१८/१९; १६१. १५/१७;
 २८८; १६१. २३१; ०
 ७.१.२८. २३/२३/२४; ७३.२६७;
 ७४. २६७/२१; १६.२७५; २.९०.३०५;
 ३.८३. ११/१६
 ३३५; ४.६०.३५३;
 ८.२.२१.३१२; ४६.४०८.
 अजादि^० १.१.२१.७६.
 अजादिग्रहण ४.१.८८.२३९; ५.३.६०.४१७;
 ८३.४२५; ६.३.३५. १५५.
 अजादित्व १.१.५६.१३३.
 अजादिनिमित्त ४.१.८९.२१०.
 अजादिप्रसंग ४.१.८५.२३७.
 अजादिलोप ५.३.८४.४६.
 अजादी गुणवचनादेव (पा. सू.) ५.३.५८.
 ११/१४/२२; ४१७; ६०.४१७.
 अजादेश १.१.५७. ५/६; १४/१५/१९ १८;
 ६/१४/१६; ३.१.३०.३५; ७.४.२.३६.
 अजाद्यतष्टाय (पा. सू.) ७.१.१.२३८.
 अजाद्यदन्तस् (पा. सू.) २.२.३६. १२/१३/१
 १४/१८
 अजायुदान्तत्व ६.१.१७३.१०८.
 अजानत् ४.१.३१.२१३.
 अजान्तर्य १.४.२.३१०.
 अजापण्य २.१.६९.२०८.
 अजामदग्न्य १.१.४४.१०५.
 अजाश्रय २२.
 अजि (पा. श.) २.४.५६. १४/२४

°अजि° (पा. श.) ७.२.५६.३३१.
 अजिन (यज्ञो.) १.२.४५.२१३; ४.१.६४.
 २२३; ३.६०.३११.
 °अजिन ६.२.१०६.१३३.
 °अजिन° ४.१.६४.२२६.
 अजिनफला ४.१.६४.२२६.
 अजिनान्त ४.३.६०.३११.
 अंजिह्व १.१.६८.१७५.
 अजिर २.४.५४.६६८.
 अजुस् ७.३.८३. १०१११११.
 अज्यग्रहण ३२; १.१.१४. १८१८१२४; ५७.
 १४२; १२१३ १५१६१७१७
 १४६; ५९. १५५ ;
 ७३.१६८; २.२७.२०४; २८.२०५;
 ७११११७
 २०६ ;
 २.४.३५.४८४; ३.१.९७.२२४ ;
 ४.१.१५.२०८;
 ६.१.१२५. ४६१; २२३.१२०; ४.
 १६.१६५; ६४.२०७; ७४.२०८;
 ७.१.७३.२६५; १३१६१८१२६;
 २६७; २३.२७९; २७; ८९.३०४;
 ११५.३१३; २४ २११११४
 ३९४; ११७.३१४ ;
 ३.८६.३३३; ४.४७.३५१.
 अज्यग्रहणसामर्थ्य १.१.१४.७०; ३.१.९७.
 १२.
 अज्जनगर्मा सनि (पा. सू.) ६.४.१९.१८६.
 अज्ञक ६.२.१४३.१३६.
 अज्ञान २५२५.
 अज्ञानार्थ ६.१.४९.३३.
 अज्मात्र ७.२.११७.३१४.
 अज्वचनसामर्थ्य ६.४.७४.२०८.
 अज्वरि २.३.५४.४६५.

अज्विधान ३.२.२१.१०१.
 अज्विधि १.१.७.५३; ३.३.५६.११६; ६.४.२२.
 १९०.
 अज्विद्वेषण ७.२.११७.३१७.
 अज्ञलादि ६.४.४२. १५१७.
 १९६.
 अज्ञषन्तत्व ८.२.३८.४०४; ४०.४०५.
 अत्र (प्र.) १.१.६१.१५९; १६०; २३३; २३३;
 २.६२.४९१;
 ४.१.१.१९१; ८७.२३८; १०११
 १२२; २.२.२७५; ३८.२७३; ३९. २१२७;
 ३७९; ४५.२७६; ९१०१३
 १११५५२१ १११२१५१६ १७
 २९३ ; २९५ ; २९६; ३.
 १३२.३२२; १४०. ५१७११९ १३१
 १४ १११२ १११२१११२०२४
 ; ३२५; १५६.
 ३२७; ४.४९. १९१२१ ३३२;
 ५.१.२. ३१६१९ १३.३४२; ४.
 ३६. २०२२ ३३३;
 ६.१.१७.२७;
 ८.३.३३.४३०.
 °अत्र १.३.१०.२६८; २.३.१. ४३९; ४.१.
 ८५. १४१६; १६५.२६७.
 अजन्त १.२.६४.२३३; २३८; २.४.६२.४११;
 ४.१.८.२२२; १५. १९१२०; ८९.२११;
 २४२; २६४; ३.१५५. १०१२२.
 अकृतप्रसंग ४.३.१५५.३२५.
 अज्यग्रहण ४.१.१५.२०८.
 अश्रुति (पा. श.) ४.१.६. २०२; ६.२.५२.
 १११९६; ७.१.७०.२६३; ८.२.४८.
 १५१६१८.
 अश्रुति° (पा. श.) ६.३.११६. ३१७८.
 अश्रुतिग्रहण ४.१.६. २०२; ७.१.७०. २६३.

३२३. १६; २५.१६; ४.११.१२२.
 ४२.१.१०६; ५५.२२३; ११२.२५५
 १५१९ ; १७७.६६;
 ३.१.५.१०; ६०.५७; ०३.५५; १९.
 ७७; १०२.११; ११३.८५; ११५. ६१२
 ३.१. १२१३; ४.१. १५१११५ ; १७९;
 ४६.१९९; १२३.२६०;
 ७.१.१. ३५७; ६.२.१३; १०.
 १११२० ; १२.२५६; १५. ८१११३
 २४४; १२.२५५; १५. २४६ ; २७.
 २५०; ८६.२७१; २.१.२७८; ३.२७९;
 २८०; ८२. ३०३; १०६.३११; ११५.
 ४५; ११७.३१३; ४.५७.३५३;
 ८.१.१७. १२१६; २.१. १७११ ; २.
 ३८७; ६.३.९१; १००.५२३; ३.१५.
 ४२६; ४.६०.५२५.

अतः (अ.) ३; ५; ७; ८; १३; १५; २१;
 ३०१२५ ; ३६;

१.१.१.३७; ३.९ ; ३.२४ १९; ४.
 ५१; ५७; ७.५६; ११.६६; २०.७६;
 २७.८८; ८१; ३९.२६; १८; ४५१०६;
 ४९.११९; ५०.१२०; २१.१२६; ५२.
 १३०; ५६.१३४; १३८; ६२.१६१; ६३.
 १६६; ६०.१७५; ६९.१७८; ७५.१९०;
 २.११.१९८; २६.२०२; २७.२०३; २०५;
 ३०.२०६; ३२.३०८; ३३.२१०; ४१.
 २१३; ४५.२२०; ५२.२२८; ५८.२२९;
 ६५.२२२; २४३; ६५.२४३; ६८.२४९;
 ३.१.२५३; २५५; २५६; २५८; १.१.२५५;
 १९.२७९; ५६.२८१; ६२.२८७; ४.१.
 २९६; ३.३१३; १५.३१८; २३.३२३;
 ३७.३३१; ५५.३३८; ५७.३४३; ६२.

३५; ८५.३४७; १०१.३५०; ३५१;
 १०३.३५७;
 २.१.१.३६१; ३६३; ३६५.३८१
 २६.३८१; ३६.३८८; ५२.३९६; ५५.
 ३६.४०; २३.४०७; ४०८; ६.४११; १९.
 ४१७; २९.४३१; ३५.४३५; ३.१.४४२;
 ४.४४५; ८.४४७; ६९.४७६; ४.१.
 ४७३; १२.४७६; ३२.४८१; ४३.४८५;
 ६६.४९३; ६९.४९५; ७९.४९६; ८५.
 ५०८;
 ३.१.१.११; २.३ ; ३.१.०१९ ; ७.१६
 १९ ; १.२०; १२.२२; १३.२६; १५.२७
 २२.३८; २६.३९; ३४; ३०.३८;
 ३२.४३; ३५.४४; ४०.४४६ ; ४३.४६;
 ५१; ४५.४९; ४६.५४; ७८.६१; ८३.
 २५; २७.३१८२० ; ३०.७१; १५.७३;
 २.५२.१०१; ६९.१०८; ८०.१०९; ८५.
 १.१०; १०२.११०; ११५.११३; ११८.
 १२१; १२३.१२३; १२५.१२५; १२७.
 १२९; १३०; १३६.१३३; ३.१.१३०
 १०.१३१; ५८.१५०; १५.१५२; १३१.
 १५८; ५.२५.१७३; ६७.१७७; १७३;
 ६९.१८०; ११०.१८७;
 ४.१.१.१९१ ; ३.१९७ ; २००; ६.
 २०१; २०३; १५.२०५; ४८.२१८;
 ५५. २२३; ६३. २२५; ७८.२३०;
 २३१; ७९.२३३; ८२.२३५; ८३.
 २३५; ८७.२३८; २३९; ११२.
 २५५; १२०.२४८; १६५.२६६; १७७.
 २७०; २.३८.२४३; ६६.२८६; ७०.
 २८६; ३.२५.३०७; १२०.३१८; १३१.

३२०; १३६; ३२३; १५०; ३२३; १५५.
 ३२०; १५६; ३२५; ४५५; ३२३; ६०.
 ५०९; ३३३; १५०; ३२३; १५५.
 २००३२; २००३२; १२००३२; ३३०;
 १२५३३; २०२३३; ३५३३३; ७६.
 ३३३; ११२. २२३२; ३५५. १११; ६८.
 २२१; ७२२२; ४५७. ३३३; ७२.
 २३३; ११३. २२१; १५५. १११;
 ६२. १. ३१५; १. १३; १२. १६; १६.
 २१; १८. १७; ५५. ३५; ६९. १८; ७२.
 ५१; ८५. २६; ८५. १३१११११३; ८९.
 ६६; १३५. १२; १५५. १३; १६६. १०२;
 १६७. १०५; १७२. १०७; १८६. १११;
 २००. ११६; २. १३१. १३५; १७५. १३७;
 ३. १३. ११५; ३५. १५०; ३७. १५६;
 ११६. १०२; १२५. १०६; ४. १. १३९; ३.
 १२१; १६. १८५; २२. १६६; ६२. २०५;
 १६६. २३५; १०१२११३११११५;
 १३५. २३५; १५६. २३३; १६१. २३१;
 १६३. २३१; १७१. २३३;
 ७. १. २७. २५१; ३०. २५२; ३३. २५२;
 २०. २५७; ७३. २६६; ७३. २६६; ७२.
 २६६; १०. २७३; १६. २७३; २७५; २.
 ३. २७६; २८०; १५. २९०; २६६. २८९; २.
 ५. ३१६; ८. ३१६; ३२३; ५५. ३२३; ८५.
 ३३६; १०३. ३३०;
 ८. १. १. ३३६; ३६२; ५६. ३७६; २.
 १. ३७६; ११. ३९६; २१. ३९६; २५.
 १०. ३९६; ३८. ४१६; ५२. ४१६; २१०;
 ३. १५. ४१६; १७. ४३६; ३९.

१११६१८११३१२१; १७. २५८; ४.
 २८. २६०.
अतः कृकामिकंसकुम्भपात्रकुशाकर्णोष्ण-
व्ययस्य (पा. सू.) १.१.११.१०८;
 ४.१.१.११३;
 ६.१.११६.१७२;
 ८.१.३१. १३३.
अतः आदिः (पा. सू.) २.१.३६. १८११२६;
 ६.४.११०.२१७.
अत इज्ज (पा. सू.) १.१.३९.१९; ७२. १८३
 २६; ३.२.१२५.१२७;
 ४.१.१.१९०; १७. २०९; ८३. २३५.
अत उपधायाः (पा. सू.) १.१.३.१७; ५७.
 १२६; ७.२.११५.३११; ११७. ३११;
 ३१५; ३.८५.३३५; ४.१०. ३३६.
अत एकहलमध्येऽनादेशादेर्लिटि (पा. सू.)
 ६.४.१२३.२२०.
अतजातीय १.१.७.५५.
अतजातीयक १.१.७. १५१६१५१११२५
अताति (पा. श.) १.१.७२.१८३.
अतत्काल १.१.११.६६.
अतत्पुरुष २.४.१९. १३१५१६१७८११२११
 २२२५; २७८.
अतत्स्थ ४.१.५५. १०१९६.
अतदनुबन्धक ३.१.८.१६;
 ४.१.१५.२०८; २.६.२७५;
 ६.४.१५.१२३.
अतदनुबन्धकग्रहण ४.१.१५.२०८.
अतदर्थ १.२.५५.२३६; ४.२.९.२७५;
अतदर्थगति १८११८११३०१२१२३
अतदर्थत्वं ३.१.६७.५७; ५८.

अतद्धित १-३-४-२६३;
 ५-३-१-४०२;
 ६-१-२२२-११८; ११९;
 ८-४-३८-४६३.

अतन्त्र १-२-३३-२१०; ३९-२१२;
 २-२-३४-१८२०; ४७
 ३-३-१८-११३; ४-२१-१७३;
 ४-१-९२-२३५.

अतन्त्रिमित्त ४-१-८८-१३१५१२१
 २३९;
 ५-१-२८-३११२११६१२३१२७

अतपर ३१२११४
 २२; १-१-१-६६; ७०-१८१.

अतरुण १-२-७३-२५२.

अतसुच (प्रत्य.) ५-३-२८-४०८.

अतस्पत्यय २-३-३०-४५६.

अतस्मिन् १-३-८८-२९५; ४-१-४८-१४१५
 २१८.

अताद्रूप्य ६-१-८५-६६.

अताद्रूप्यातिदेश ६-१-८५-६५.

अति (उ.) २-२-१८-४१६; ६-२-१९१-१३९.

°अति (उ.) २-२-१८-४१६.

अतिक ६-४-१३०-२२२.

अतिकतर १-१-२७-८७.

अतिकारक ६-२-१९१-१३९.

अतिकारीषगन्ध्य ६-१-१३-२०१२०
 २०२.

अतिकारीषगन्ध्यपुत्र ६-१-१३-२०.

अतिकूल ६-२-१२१-१३४.

अतिकेशी ४-१-५४-२२३.

अतिक्रमण ७-१-६८-२६२.

अतिक्रम्य ३-३-१३३-२६१७२७
 १६०.

अतिक्रान्त १-१-२७-१८२१; २-६३-२३१;
 २-२-१८-४१६; ४-६२-४६०;

३-२-१२३-१२४; ६-१-१३-२०;

३-२-१२३-१२४; ६-१-१३-२०;

७-२-२८-१९११२०१२०१२१२१
 ३०६; २१३७३३३३.

अतिखट्वा १५; १-१-५६-१३६; २-४८-१९२०
 २-२-१८-४१६;
 ४-१-३-२००; ७-३-११३-१७२०.

८-४-६८-४६६.

अतिखट्वाथ १-२-४८-२२३.

अतिगार्थ ६-२-१९१-१३९.

°अतिग्रहण ५-४-६९-४३९.

अतिङ् १-१-६७-२४२४२५
 १७२५;
 २-२-१९-८१७८;
 ३-१-९३-२७२४; ३-१-४५-१६६;
 ६-१-७१-१५५५६; १३५-१५१८१
 १९१९;

८-१-२८-३७३; ६९-३२४.

°अतिङ् ६-१-८५-६६.

अतिङ्चन ८-१-२८-३७४.

अतिचतसृ ६-४-१३०-२२२.

अतिजर ७-२-१०१-१०११११११
 ३०९

अतिजरस् ७-२-१०१-५६१७१०११०
 ३०९

°अतित् ६-१-८५-६९.

अतित् १-१-२७-६६६; ७-२-१३२-
 २३१२३२३-३०९

अतित्ब्राह्मण १-१-२७-२७.

अतितन्त्री १-२-४८-२२४; ४-३-३५४.

अतितिसृ ६-१-१६५-१०२; ४-१३०-२२२.

अतिथि २-२-२८-४२५; ३-२-६१-१०७; ५-१-
 १९-३४४; ३४५

अतिदिश्यमान १-१-५६-१३६; ६-३-६८-१६६.

अतिदिष्ट १-१-५६-३४; ४-१-१५१-२६३;

७.१.१६.२७३; २।२।७।८।९।१०।१८।
१९।२१।२२

अतिद्वय (अ.) ७.२.३.२८१.

अतिद्वय १.१.२३. १७।१८।१९ ; २.१.१८।१९।
२०

२.३.६९.१६९;

३.३.१३२.१५८; ४.१.९०.२४६।६।
२१।२४

५.१.१९.३४३; ३४४;

६.२.१.४५.१३७; १३८;

७.१.९०.२७२.

अतिद्वय (अ.) १.२.५१. ८१९।२३
२२७;

४.१.९०.३४४.

अतिधीवरी ४.१.१४.२०५.

अतिधेनु १.४.३. १९।१९।२१।२४
३९४.

अतिनिर्बन्ध ७.३.१४.३२१.

अतिनु १.२.२८.२०५; ४.२. १०।१०।१
३०८.

अतिप १.२.४५.२१६.

अतिपदा १.२.४५.२१५.

अतिपीवरी ६.२.१.९१.१३९.

अतिप्रमाद ४.१.३.११७.

अतिप्रसक्त ३६; ३६; ३.३.१९.१४५;

६.२.८०.१३९; ४.४.१.२०३.

अतिप्रसङ्ग १.१.९. ६१; २.४.१.२३३; ३.१०.
२६९;

२.२.२८.६२९; ३.१२.४३६;

३.१.३.९; २.१०.९.११६; ३.१.१.१४६;

४.१.१. ११।११।११।१३ ; १९५; ३.
१९५;

१.१.१; १.४.२.०६; ३.१०.४.३१६; ४.८.३.
३१५;

३१५;

५.१.९.३४९; १९. २१।२३।२४।२६
३४४

५८. १६।१८; ३५४; ११.९.३६६; ३६८;

२.४८.३६३; ३८३; १४.३.१२; ३१३;

३.२८. १७।१९ ; ५४।१६।१७
४०८; ७४. ४२४ ;

६.१.१३.२०; २३; ६५.१४; ७१.५०;

१०२. ८।२७ ; ८०; ११५. ४।५ ; १२५. १६।
२२ ;

२. २. २. ११. १२. ३. १. १. १. १. १. १. १.
१. १. १. १. १. १. १. १. १. १. १. १. १. १.

१. १. १. १. १. १. १. १. १. १. १. १. १. १.
१. १. १. १. १. १. १. १. १. १. १. १. १. १.

७.४.६७.३५५; ८.२.८८.४१९; ९.२.
४१९.

अतिबहु १.१.३८.१५; ४.६३.३४४; ६.१.१
१४५.११; ८.१.४.३६५.

अतिब्राह्मण २.२.११८.४१६.

अतिभवती १.१.७२.१२३; १८५;

४.१.४. १५।२१ ; ११४ ; ६.२.०२; १.४.२०५.

अतिभू १.४.३. २१।२१।२६।२६

अतिमहत् १.

अतिमहती १.१.७२.१२३; १८५; ४.१.४.
२०५; ६.२.०१; २०२; १.४.२०५.

अतिमाल १५; १.१.५६.१३९; २.२.१८.४१६;

४.१.३.२००; ७.३.११३.३४१ ; ८.४.
६८.४६६.

अतिरतिक्रमणे च (पा. सू.) ७.१.६८.२६२.

अतिराजकुमारि १.२.४८.२२४.

अतिराजन् २.१.१.३७१; १८.४१६;

५.४.६९.४३९.

अतिरि १.२.२८.२०५; ४.२.३०८.

अतिरि ७.१.७३.३६६.

अतिल ६.२.१०८.१३३.

अतिलक्ष्मी १.२.४८.२२४; ४.३.३१४.

अतिलोहिनी २.३.१३.४१९.

अतिविप्रकर्ष ४-१-३-११७.
 अतिवृषल २-२-१८-४१६.
 अतिव्रतवत् २-१-२६-३२२.
 अतिशक्ति १-४-३-^{१८१८२३}_{३१४}.
 °अतिशदन्तायाः (पा. सू.) ५-१-२४-३१७.
 अतिशब्द १-३-१-^{१४१६}_{२५५}.
 अतिशय ५-३-५५-४१३; ६-२-१३९-१३६; ८-
 १-४-^{१९१२२२}_{३६६}; ७-१-३८२.
 अतिशयमान ५-३-५५-^{१५१६}_{११४}.
 अतिशायन ५-२-९४-^{१५१८}_{३९३}; ३-५५-^{२१२३}_{४१३};
 ४-१-१-^{११५}_{११५}.
 अतिशायनयुक्त ५-२-९४-३९४.
 अतिशायने° (पा. सू.) १-१-६७-१७२; ३-
 १-९३-७३; ४-१-१-१२९; ११५; ५-३-
 ६८-३३.
 अतिश्री १-२-४८-२२४; ४-३-^{२०१२}_{३१२}५१२५.
 अतिसखि १-१-४७-११६; ६-१-९१-७३; ११२.
 ३१२; ४-१-४८-^{२४२४}_{२२६}; ७-१-९६-२७५.
 अतिसंनिकर्ष ४-१-३-११७.
 अतिसुलभ ७-१-६८-२६२.
 अतिसेनाकुमारि १-२-४८-२२४.
 अतीसार (रो.) ३-३-१७-१४४.
 अनुः ३-१-३६-^{३५}_{३५}.
 अनु° ६-४-१४-१२३.
 अनुबन्त ६-४-१४-^{२५}_{१२३}; ११३।७.
 °अनुतीयास्थ ६-३-९९-^{१११३}_{१७३}.
 अंतो गुणे (पा. सू.) ६-३-७६-^{१९१२४}_{१६९}; ७-४-
 २०९; ७-१-५०-२५७.
 अतोति नित्यम् (पा. सू.) २७.
 अतो दीर्घो याञि (पा. सू.) १-१-२१-७५; ७-२-
 ८६; ३९-९६; ४७-११६; २-२७-२०३;

३-२-१५८-१३३;
 ५-३-१०-४०३;
 ६-१-३७-३१; ६-१-४८; १०-२-२०;
 ७-२-८०-३०३; ८-२-३०-३; ३-७-१-
 ३३५; १०३-३३०;
 ८-२-३-३२८.
 अतो भिल ऐस् (पा. सू.) २१; १-१-५४-
 १३३; ६-१-१२०; ६-१-८५-६३; ७-१-
 १०-२४४.
 अतोम् (पा. सू.) ७-१-२३-२१९.
 अतो येयः (पा. सू.) ७-२-८२-३०३.
 अतो खेरसुतादसुते (पा. सू.) २७; ६-१-
 १०८-२२; १-१-५-२६.
 अतो लोपः (पा. सू.) १-१-४-५३; ३-१-८०-
 ६२; ६-४-२२-१८७; १२६; ४६-१-२३.
 अतो लोप आर्धधातुके (पा. सू.) २३; १-१-
 ५१-१२१.
 अतो व्रान्तस्य (पा. सू.) ७-२-५-२६३; ६-
 २२९.
 अतो हलादेल्योः (पा. सू.) १-१-३-१५; ५-७-
 १३६; ७-२-३-२८०; ५-२-२१.
 अतो हेः (पा. सू.) ६-४-२२-१८७; १२६.
 °अन्कार १-१-२७-२६; ८३.
 अन्कारान्तत्व २-२-२५-४२७.
 अन्कारान्ताः २-२-२५-४२७;
 अन्त्य ५-१-११९-३६७.
 अन्त्य १-१-२७-^{६१६}_{६१६}; ३९-२३; ३-१-६७;
 २-२-४-३०३;
 ३-१-२१-२६; २६; ३६-^{११२२२२२२३}_{११५}
 २-४-२४-२५-२५-^{११११२१११११११}_{८०-६२}
 १८१११२०
 ; ११-७३; २-३-१७;

४.१.१.११^{१६}; ४.१.१.११^{१६}
 ६.१.१७.२५; ११.७१; ४.२२.१६०;
 ७.१.२१.२४^{१८}; २३.२३२४२५;
 २१.१; ३३.२४^{२४}; २.१.१०२; १५।१९।२०।
 २३।१०।१०।१६।१९; ३०९; १०६.३११; ३.
 ११९.३; २१.१।४।४; ४.८३.३५८; ९३.
 ३६०;
 ८.१.१५.३७१.

अत्त्व ६.१.९१.७१; ७.१.३७.२५०.

अत्त्वत् ७.२.६३.१८।१९.

अत्त्वनिपातन ३.१.२१.२।११.

अत्त्वन्त ६.४.१४.१८३; १।२।२।३।७.

अत्त्वप्रतिषेध ७.२.६२.२१८.

अत्त्वम् १.४.१०८.३५४.

अत्त्वसंनियोग ७.३.११९.२०।३०.

अत्त्वसन्तस्य चाधातोः (पा.सू) ३.२.७१.

१०६; ८.२.६.३९२.

अत्त्वभाव ७.२.१०२.३०९.

अत्पूर्व ८.४.२२.४६०.

अत्पूर्वग्रहण ८.४.२.४५३.

अत्यक्ष ५.४.६९.४३९.

अत्यङ्ग २.४.६२.४६०.

अत्यन्त ३.१; ३.२.१२४.१२५.

अत्यन्तगतियुक्त १.४.२४.३२७.

अत्यन्तसंयोग २.१.२९.१५।१६; ३.५.४२५;

४४६.

अत्यन्तसहचरिते ८.१.१५.३७३; ३७१.

अत्यन्तासिद्ध ३.५.

अत्यन्तापरदृष्ट ३.१.२.१.१२।११।१५।१७.

अत्यन्तापरिदृष्टा १.३.१.२५४; ३.२.१०२.

११४; ११५.१२०.

अत्यन्तापन्हव ३.२.११५.१२५.

अत्यन्ताय (अ.) ३.५; १.२.४५.२३०; ४.२.९.

३२९; ३०.३३०; ३१.३३०;

२.१.१.३६५; ५५.३९७; ३.२८.४५५.

अत्यल्प १.१.६९.१७७;

२.१.३७.३६०; ४.४१.४८६;

३.१.१२.२४; १४.२५; २२.२५;

२५.३०; ८३.६३; १७.८३; १३०.९२;

२.२६.१०९; २९.१०२; ३.५६.१९६;

१०१.१५३;

४.१.१५.२०९; ६३.२२५; ७१.२२७;

१७.२५३; १५५.२६३; २.१२९.२९६;

३.६०.३१०;

५.१.१०.३९२; २.११०.३६६; ११५.

३६८;

६.२.१९९.१४०; ३.५०.१६२; ४.

८४.२१०;

७.३.३४.३३३; ४.३५.३२६; ४८.

३५२;

८.२.५५.४०९; ८३.४९६; ६.५९.

४३६; ४.४२.४६३.

अत्यादयः कान्ताद्यर्थे द्वितीयया (पा.सू.)

२.२.१८.४९६.

अत्यादि २.२.१८.४९६.

अत्युच्चैस् १.१.३८. ७।७।७।६.

अत्शब्द ६.४.१४.१८४.

अत्सृष्टत्वरप्रथमद्वस्तृस्पशाम् (पा. सू.) ७.

४.९३.३६०.

अत्र (अ.) ६।६ १४ २० २४ ४७।१३।१६

३।१७ २४ १३।१३।१५।१६ १७।१८।

१६; १७; २६ ३।७ २१।२८ १३ १।८।१४।२।२।६

२५.

२२२३२५ ३२२ ९ १७२१ २१
 २२०२५ २१२२२६२८ २
 १-१-१ ३२१ ५११२२ ३.१९
 १५१६१८१९२०२२२३ १५२३
 ५७ ५८ ५९ ५० ५१ ५२ ५३
 १८१९५१८२३ १२११ २५ ५३
 ६१०२२२५ १२ २०२३ २८
 ५८ ९६३ ६३ १०६५ ११ १५२०
 २० ५७३३२३२५ ११११२५
 १३१०१०१७१८१९२० १३ ७१
 १५ १२११३ ५ १५ ७१
 ७३ १९ १९११२० १२ ७७ ५
 ७६ २१ ३५७१९ ६७१७८१५७७
 २१२५ ३६११० २३ १७ १५ २५
 १५२१ २५ १११२१ २६ २३
 १२१५ २७ १८१८ ८७ २१ १५
 २९ ११ १२ ३६ १३ ३८
 १८ ३० २०२१२२ ७१२१६२०
 २५ २० १९ ५५ १०३ १०६ ५५
 १११ ५६ ११३ १५१५ ५७ ११५
 ५८ ११५ ५० २१११२६२६२६२७
 ३७११२० २२ २१२१२१
 १२५ १२५ ५१ १२५ १२७
 २११२ १३ २०२१२२ ५६
 १३ ५६१०१२११५१२३ १२१
 १३ ५७ १५१५ १५१८ १५१९
 २१२१२५२५ १११३१७१७
 २७ १६ ५११२२३२५२५
 १२० ५८ १५२५ १७१९ १८
 १५ ५८ १५१ १५३ ५९ १५५
 १५६ १५७ ६० १२१६२३ १५
 १५९ १५९ १५९

६१०६० ६२ ७८२१ १५
 ११८११८ ११ १९ ६३ १६६ १६३
 १६५ १६५ १६५ १६५ १६५
 १६८ १६८ ६७ १७७ १७७
 १७५ ७० १८२२३ १८ ७२
 १५१५ १८ १८ १८ १८
 १०१८ १८ १८ १८ १८
 १८ १८ १८ १८ १८ १८
 ५११ १८१९२०२१२२२३
 २६ २५११२ ५१३ ५१५ ९०
 ११५ १० ११७ ११ ११३ ११५
 १२ १८ १९ २० २१ २२
 १३ १६१९ ५१५ १५१६
 २० २३ २८ २८ ५१५ १६
 १८२१ ३१ २० ३२ २० ३३
 २१ ३१ २१ २१ ५५ २१
 १६१८ ११२२ २२ १९
 २३ ५८ २२ ५० २२
 ५१ २२ ५८ १९ २३
 ६३ २३ ६५ २५ ६५
 २५ ६६ ५६ ६८ १३ ६९
 ७१ ५६ १६ १० १२ १५ २८
 २८ २९ ११ ११ १५ २३
 ३ १३ १५ २५ ७ २६
 १५ १८ १९ २० २१ २३ २५
 १० २६ २६ १० २१ ११
 १६ १७ १८ १९ २० २१
 २७ २७ २७ ५८ २७
 ५५ १९ ६० २६ १६ ६२
 २३ १२ ५१ २८ ६३ २५
 २९ ६७ १३ १६ २१ २३
 ७३ २३ ८८ १९ ९३ १७
 ७ १ ३ ५ ७ ९ ११ १३ १५
 ३ ७ २ ३ ५ ७ ९ ११ १३ १५

१५१५१७७२५ १०१११२२ ७११२
 ३०९ ३३१०; ३१२ ३३१५
 १३. १८२० १५ १७ १९
 ३१५; ३१६; ३१७; १९.३२०;
 २१.३२१; ३२२; २३. १२१९८
 ३२३; ३२४; १७२३२५
 ३२५; २५. १९२१ १३१७७९८
 ३२६; २९.७१२ २५२५ २३
 ३२७; २९.३२९; ५२. ३३१; ३३२;
 ५८.३३२; ५९.३३३; ६०.३३३; ५९.
 ३१५६७८११११५ २५
 ३३५; ५२.३३६;
 ५३.३३८; ५७.३३९; ३३२; ६२.३३३
 १९ ११ ३१५७८११०१०
 ; ८०.३५५; ३३६
 ८५. २३२३ ८२० ९३.३३९
 ३३७; ९६.३३९; १००.३५०; १०५.३५१;
 १०८. १५१६१६१९८२०२२२३२५
 ३५३
 ११०. १५ ३५७;
 ३५८;
 २.१.१.३५९; ३६० २०२१२५ ७
 ३६१;
 १९१२० १९१२० ६८ १०१२१२३
 ३६२; ३६५; ३६७; ३६९;
 २०२३ ८१२२६ ५१६
 ३७०; ३७१; ३७२;
 ५१८२० २. २१९१६ ३.
 ३७३; ३७५;
 ११११३१५१६१९८
 ; ६.३७६;
 २०. १०१११३१५ २२ २१२
 ३८२; ३०.३८५; ३८५;
 ५९.३९२; ५१.३९५; ५२.३९९; ५५.
 १५१९ २५ १२१३ २१२२०
 ३९७; ३९८; ५६. ३९९; ५७.३९९;
 ६०.४०१; ६९.४०२; ९१८१९२०
 ;
 ५ ११२ ४०५; ४०६; २.३.४०८; ६.४११; ४१२;
 ८. १०१२२० २१ ११२५७
 ; ११.४१३; ११२५७
 १०१०११५१९८२०२५ ११.११५;
 १९.४१८; २०.४१८; २५.४२२; ४२३;
 ४२५; ४२६; २५. ४२७; २९.४३१;
 १७१९८ १७ ११११५
 ४३२; ३६.४३८; ३९.१३९;
 १७ १३ १११६१९८१९९
 ४४०; ४४१; ४४२;
 ९.४४७; १३.४४९; १७.४५०; १८.
 १०११३ १९.४५२; २०.४५३; २७.
 ४५४; १३.४६१; ५६.१०५; ६०.११३; ७१;

१२ २२२३ १२२५ २२३३
 ४५५; २८. ४५५; ४५६; ४६. ४६१
 ६१६८ ४२३ ४२३ ५०. ४२३ ४६०
 ; ४६२; ४६३; ५०. ४६३; ४६४
 १७ ११११५ १११९८
 ; ६५. ४६७; ६७. ४६८; ६९. ४६९;
 ४७०; ७१. ४७१; ७१. ४७२; ७३. ४७५;
 ४७५; १२. ४७६; ३३. ४८२; ३६. ४८२;
 ६२. ५१११७७२३ ६१७७२२२६२६
 ४९० ; ४९१
 १५ ११ १२१३२१२२१
 ४९२; ८१. ४९६; ६२. ४९७
 २२ ८१. ४९७; ८३. ४९९; ८५. ५००;
 २११११३१९८
 ५०२
 ३.१.१. ११ ३; २. १७ १३ ३. २० २७
 ७१०१२१३ १०; ११ ५ १६२२
 ६१६१६ ८. ५१६१७७९८१९१२५
 ११६
 १३१५१७२२ ११९१२१२३२५१
 १८
 २६ १३१० १. १११५ १८
 २५ १६१७१९ १३. १२ १८. १६ १९०
 २२; २३ २४; १८. १६ १९०
 २७; २१. २८; २६. ३१; ३३; ३५; ३६; २७.
 १९१२० ५ २०२१२२ २१
 ३७ ; ३८; ३०. ३८. ३९; ३९; ३१०
 १२१२२ ११०१२ २१५
 ४१; ४१; ३६. ४१; ४३.
 ४५ ४६१२१५१६१९८ ४. ३१
 ५० ; ४. ४५
 ५२; ४५. ५३; ४८. ५५; ५२. ५३ ६७.
 २१ ७७ २० १९२० ६३;
 ५७; ५८; ७८. ६०; ६१. ६२;
 ७९. ६२; ८०. ६२; ८३. ६३; ८७. ६६
 १२१९२० १९२५ ९०. ६७१
 ६७२; १२१५१७८१९२०२२२३
 २५२५२५२५२६ ३
 ५७६; ९३. ६८१५११५ १. ७३ ७७
 ११६ १०.०. ८३; १०७. ८६; १०८. ८६;
 ११२. ११ १२५. १२ १३१. ९०; १३२.
 १७१९२१ १३७. ९२; २. ३. १९२१
 २५ १०१०११११३२१ ४. ३. ५.
 १५; १३. २१ ५६. १०५; ६०. १०७; ७१;

१५ १०८; ८३.११०; १०२.११५; १०९.११६
 १५।१७।२५ ; ११०. ५।७।८।११ ; ११५.
 ८।२५ १२०; ११८. १२१; १२०.१२२; १२३.
 ८।१०।१५।२३ १११; १२५. १६।१७।
 १२३ ; १२४; १२५. १२५. १३०;
 २२ २६ १।३।१।६
 , १२६; १२७ ; १२७.१२८; १३०;
 १५६. १३३; १५०. १३३; १७८. १३५;
 १३६; १३८. १३८; १०. १३८; १८. १३८
 १५।१६।२१ ; १६. २६. २. २१. १३७;
 २२. २२।२५ १३।१३
 १५. १५१; १३२. १५८ ; १३३. १६० ;
 १३६. १७।८।११ १७।१९ १५६.
 १६५; १६१. १६५; १६६; ५२. १६९;
 १५०. १२।१२।१२।१२।१२।१२।१
 १५०; २१. १७२
 २६ ; १७३; २५. १७३; ३२. १७५;
 ६७. ५।१०।२३।२५ १।२०।२७
 ; ६९. १८० ; ७७.
 १८।१९।१९।२०।२२ ३।३।३।३
 १८२ ; ८२. १।९।१०।१४।१५ १८।
 १८२; ८२. १८३ ; ८५. १८५
 १९ ; ८९. १८५; १०२. १८६; ११०. १८७;
 ५. २. १०. १८९; १९०; १९१ ; १९२
 : १०।१३।१५।१६।१९।२१।२५।२६ १।३।
 ; १९३
 : ६।७।१२।१५।१५।१८।२५ ३।७।१०
 ;
 १६५; ३. १०।१५ १३।२१ १०।११।
 १२।१५ १६।१७ ५. २३ २।११।
 ; ५. २०१; ७. २०२; २०३
 ११।१५ १५ १५।१८।२५ ;
 ; १३. २०५; १५. २०५
 १।१०।१३।१७।२५ १७. २०९; २०.
 ५।७।८ २।१९; २७. २१३; ३२. २१३; ३६.
 ३१ १३।२२।२५ १।१
 : २१५; ५८. २१९ ; ५०. २२१; ५५.
 १३।१६ ६३. २२५; ६६. २२७; ७५.
 १३ ८।१।१०।२३ १६।२३ १२।
 २३८; ७८. २३० ; २३०; २३१
 १६।१७।१९।२२ १०।१७।१८।२०
 ;
 ८६. २३७; १५. ८८. २३९; ८९. २४१
 १९. ५।६ ११ २०।२१।२७
 ; २४२; ९०. २४३; ९२. २४५ ;

१८ २४६; ९३. २४७; १।१९ ९८.
 १०।१२।१३।१९ १।१ १।५५
 २५३ ; २५५; ११२. १०।१५।
 १८ ; ११५. १५।२५ १२०. २५८; १५७.
 १५।१७ २६०; १५५. २६३; १६५. १८।२३
 २६८; १६८. २६९; १७७. २७०; २. ५.
 १९।२१।२२ २७२ ; ७. २७३; १०. २७५; १३.
 २७५; २१. २७५; ३५. २७६; ३८. २७८;
 ६६. २८० ५।१०।१८ १२. ११०; १५.
 २६१; १००. २६२; १०५. २६३; २६५;
 २६९; १०. ३०३; २५. २।१३।२३।२५
 ३०६; ३५. ३०८; ३९. ३०८; ६६. ३११;
 ८७. ३१३; १०५. ३१६; १२०. ३१९
 १० ; १३२. ३२२; १५६. ३२७; ५. ६०.
 १३३; ६२. ३३३; ७६. ३३३;
 ५. ३. १३. ३३३; १६. ३३३; १९.
 ११ १।१९।२२ १०।१२
 ३५५; २०. ३५५ ; २५. ३५७;
 २८. ३।२६ ३७. ३५०; ५९. ३५६; ७५.
 ३५८; ११५. ३६३; ३६५; ११९. २।३।५।
 ५।६ २।५।१५।१९।२७ ११।१५
 ; ३६८ ;
 २. १२. ३६३; २०. ३७५; २३. ३७५; ३९.
 ३७८; ४६. ३८१; ५८. ३८३; ५२. ३८५ ;
 ७२. ३८७; ७५. ३८७; ७६. ३८८; ९५.
 १५।२१ २१. ५ ६।८।२१।२२
 ३९१; ३१. ५०२; ५. ५०३ ;
 ५।२५ १०. १३।१९ ५२. ५१०; ५५.
 ५१३; ५५. ५१५; ६०. ५१७; ६७.
 ५१. ५२०; ६८. ५२१; ७२. ५२२; ७५.
 ५२. ५३. ५३८; ५७. ५३९; ८. ५३२;
 ११६. ५३२; १५५. ५५५; १५६. ५५५;
 ६. १. १७ १२ २६ ५ १।७
 १०. २; ३; ५; ५;
 ५।१०।११।११।१९ १०. ८. ११ ९. १३;
 ५. १२. १२. १२. १२. १२. १२. १२. १२.
 ५।२० १।१५।२३ १५।१५ ६।९।
 १५; १५ ; १२. १७; १८

२१२३ ; १३. १४१९६२१ ३१२११४
 ; १३. २० ; २१
 १९२२२३ ; २२; ५६६७८९१०
 ; २२; २३
 १६.२१ ; १७.२५; १९.२७; ३०.२८;
 ३३. १५१५ ; १३; ३७. ८११५
 ३३. २९ ; ३०; ३७. ३१
 १९. ३५ ; ७९१११११२२२२२४
 ३३. ३३; ४५. ३१
 २५. ६१९१११११११११२१
 ; ३५ ; ३६;
 ५६. ३९; ६१. ४०; ६४. ९११
 ; ४३; ४५. १६२२ ; ४४. ९१०१११११४
 ६५. ४३; ४४. ६७. ९१०१११११४
 १५ ; ६८. ६१५ ११४११० ६१४
 ; ६८. ४६; ६९. ४८
 १५१९ १० ; ७१. १६१७
 ; ४९; ५०. ५० ; ७६. २१
 ७७. २१३५११११३१३२
 ; ५३;
 ५२. ७९. १०१५ ; ८४. २६ १३५११०१
 ; ८४. ५७;
 १३ ; ८५. २१ ५११२१ २१०१५
 ; ८५. ६०; ९१. ६२ ;
 १३ ; १७. ३१४१६२० ; ८७. २२
 ६४; ८६. ६५; ६६ ; ८७. ६७;
 ६८ ; ८९. ६९ ; ९१. २१०१३०१२१२१
 ; ७९. ७९
 ७७ ; ९३. ४११
 ; ९४. ७५; ९५. ७६;
 १०२. १४१८१९ ; १०३. २३ ; १०८.
 ४ ८१५१६१९ ; ८६. ६११०१११
 १११३११११७१२०१२० ; ११३. ६८
 ; ११५. १५१५ ; १३५. ५
 १५८. ९७; १६. १६१. १९१२२ ; १३२;
 १६२. १०२; १०३; १६३. १०४; १६६.
 १०४; १६७. १०५; १०६; १६८. १०६;
 १७२. १०७; १७४. १०९ ; १७७. १११
 १११७ ; १८२. ३३ ; १८५. १८२०
 ; १८६. ५१५६८१०११३१४ ३५२३
 १११ ; ११२ ;
 १९०. ११३; १९२. ११४; ११५; २०४.
 ११६; २०५. २१११
 ; २१७. ११८; २२१.
 ११८ ; २२२. ११८; ११९ ; २२३.
 ३१५११६ ; २. १. १२१; १२२; २. १२३;
 १२० ; २. १. १२१; १२२; २. १२३;
 ३३. १२५; ४९. १२१३१४
 ; १२८; ९३.

११८. १३९. १३५; १. ४३. १३६; १७७.
 १३६; १९७. ८१७१९ ; ३. २. ११२; ५.
 १६३; १०. १२०; ३६६
 ; १४५; १४. १४६; १४७;
 ३४. ५६८११११८३५२३६११११९
 ; १५०; १५२ ; १५३;
 ४. १२१८ ; ११० ;
 १५४; ३५. १५५; ३७. १५६; ४२.
 १९२१२२ ५६ ; ४३. २१२३२४
 १५७ ; १५८;
 १५९; ४६. १६० ; ५०. १६२. ५९.
 १४. १३ ; १२. १२४;
 १६३; १६. १६६; ६८. १६६; ७३. १६९;
 ८२. १७१ ; १०६. १७२; १०९. १७४;
 ११२. १८२०२१ ; १२४. १६१७
 १७५ ; १२४. १७६; ४. २.
 १८१; ३. १८१; १४. १८२; १९. १८५;
 २२. १८७; १८८ ; १९१
 ; २३. १९३;
 २३३४१३१६१८२०
 ; २३. १९३;
 १२३३४५ ; ३४. १३१५ ; ४२. १७
 १६१७ ; ४६. १८८; ४७. २००; ४८. २००
 २३ ; ४९. २०१; ५२. २०२; २०३; ५५.
 २०३; ६२. २०५; ७४. २०८; ८२. २१०;
 ८४. २१०; ८७. २११ ; ९०. २१२; ९३.
 २०२२ ; १०१. २१४; १०६. ६१९१३१७
 २१२ ; १११. २१७; १२०. २१८
 ११०. २१८ ; १११. २१७; १२०. २१८
 ६६ ; १२१. १२१६ ; १२३. २२०; १३०.
 १०१५१२३ ; १३३. २२३ ; १४९.
 २१२ ; २२९; १५३. २२९ ; १६१.
 ८१११०१२०१२१ ; १६३. २३२; १७१.
 २३३; २३४; १७४. १११११७
 ; १११. २३४ ;
 ७. १. २३६; ११४. ३११९२२१
 २५ ; ३६८११२१५११२२
 ; २४०;
 २. २४१; ३. २४२; ६. २४३; २४४; १०.
 ८१९. ७८१२१३१४ ; २२.
 २४६; १४. २४६ ; २१. २४७;
 २४८; २३. २४८; ११६१७
 ; २७.
 २५१; २८. २५२; ३३. १५१६२०
 ; ३४.

२५ ३७. २१११९६२५ १८२०
 २५३; ३७. २५५; ३९. २५६;
 ५०.२५८; ५१. ६१११८२५ ११८१९;
 ५८. १६२३; ६८.२६२; ७२.२६३;
 १६२६. ११११३१११ ७३.
 २२ ८१०१९ १८ २८.२८८;
 २६५; २६६; २६७; ७४.२८८;
 ८०.२६९; ८१.२६९; ८२.२७०; ९०.
 २७१; ५१५१९८२०; ९६.२७२; १११
 २१ २२; २.१.२७८; ३. ६१०१११
 ; २७४; २.१.२७८; ३. ६१०१११
 २१११११६२६ ; ११६१६२७ ; १०.
 २८३; २८४; २६. ५६६; २७.२८३;
 २९०; ३५. १२१२; ३६. २९२; २९३;
 ३७.२९३; ३८.१९६१६. १०११११
 ६२.२९८; ६७. ५१७१११८ १८
 ७३. ११५६६८; ७८.३०६; ८०.३०२;
 ३०३; ८२.३०३; ९८. १६१८ ४
 ३०७; १००. १११७ ७८११०
 ११५. ३१०; ११. १११८ २१५६
 ४.३१९; १०.३२०; ११.३२१; १५.३२१
 १८१११२० ; ३३. १६२० १२१४
 १९२२ १५ २१२१ १३३९;
 ३२३; ३२४; ५०.३२८; ५१.३३९;
 ५५.३३०; ५६.३३१; ७०.३३३; ७१.
 १७१८१८२० ; ७७.३३४; ८३.३३५;
 ८५.३३९; ८६.३३७; ८७.३३८; ८८.
 १६ १२.३३९; १०८.३३९; ३३९; ४.१.
 १५६६७१२११११ २५१२११ २५
 ५६६६७१२११११ १०.३६८; २३.
 ३४८; ४६.३५०; ४७.३५१; ४८.३५१;
 ६०.३५३; ६१.३५४; ६५. १११२१११
 १५ ; ६७.३५६; ८२.३५६; ८३.३५८; ९२.
 १६ १८१२११२२२३
 ३५९; ९३.३५९; ३६०
 ८.१.१. २२२२२७ १११२३
 ३६३ ;

५१७ २२३ १५
 ३६४; ४.३६५; ३६६; ५.३६७; ६.
 १६१८
 ३६७; १२.३६९; ३०.३७५; ३५.
 ३७५; ३९.३७५; ४७.३७६; ५१.३७७;
 ५५.३७८; ५७.३७८; ६६.३७९; ६८.
 १५ १०१११ १७ १७ १६६७
 ३८०; ७०.३८१; ७२.३८२; ३८३
 १११३१७१७२० ; २.१.३८६; २.
 ४ २१७ १५२३ १११५१
 ३८७; ३.३८८; ६. ३९०; ३९१
 २० १७१८२२२२ ७.१२१७
 ३९२ ; ७. ३९४; ८.
 ३१११११० ११११२ १५५
 ३९५ ; ११. ३९६ ; १५.३९६
 १७१८ ; ३९७; १९. ११११६१७
 ३९९ ; २२. १२११३१६१७१८२०१
 २३ ; २३. २३१७ १११११८ ; ४०३
 ५ ; ३२.४०४; ३८.४०३; ४२.४०६;
 ४६.४०७; ४०८ ; ५९.४११; ७२.४१२
 १९ ११३; ७८.४१३ ; ४१४; ८०.
 ४१५; ८१.४१५; ८३.४१६; ८१.४२.
 ४२५; १३.४२५; १५.४२६; १७.४२७;
 २९.४२८; ३४. ८१८२०२१ ५
 ३७. १७२२ ७ २१५७११७
 ४३.४३१; ४३२; ३९. ४३३ ;
 ४१.४३४; ४३.४३४; ४५.४३५; ५५.
 ४३४ १७१८ ; ५६.४३८ ; ५९.४३९; ४३०;
 ६५.४४२; १११११११ ७२. २१२२१
 २३ ; ७९.४४४; ४४५; ८८. २५११०
 ९७.६६६; ४.१.४५२; २.४५३; ३.४५५;
 ११.४५६; ११.४५७; १५.४५८; १६.
 १८११९ ; २८. १११३ ३२.४६२; ४७.
 ४६४; ४६.४६४; ६८. ५१२०२१२३
 ४६६

अत्रग्रहण १.१.६५. ११२१५७ ६.४.२२.

१८७, १९१.
 अत्रग्रहणसामर्थ्य १.१.६५.१७० ६.४.२२.
 १९१.

अत्रभवत् १२.२.६३.२३२; २.४.८१.८१६.

अत्रलोपोऽभ्यासस्य (पा. सू.) १.१.६५.१७०;
४.६०.३५३.

अत्रसंभव १.१.३.१७.

अत्रि (मा. वि.) १.१.६३.१६६; २.४.६२.४१२;
४.१.११४.२५६; १६५.२६७; ६.१.२०४.
११६.

अत्रि° (मा.वि.) ४.१.१६५.२६७.

अत्रिभरद्वाजिका २.४.६२.४१२; ४.१.८१.
२४१.

अत्र्यादि ४.१.११४.२५६.

अत्स्यादिचिषय ३.४.१.१६८.

अथ(अ.) १।२।६।६ २।२।५।२८ १।१।२।३
१।१।१७ ८।१ २६ १।५ १।५।६ २।३।
६ ; ७ ; २ ; ११ ; १।३ ; २।३।
२३ १।५ ५ ५।१३
; २।५ ; ३।३ ; ३।६ ;

१.१.१. २६।३.१ १७ १।५।१७ १८।
२३।२३ १७ २।१।१०।१४ १७
४.५।१; ५।३; ५.४ ; ७.५।६; ५।७ ;
१।१।१४ ३।५।७ १७
५८ ; ८. ६० ; ९.६।१; ६।३; ११.०
६३; ११. १२।१३ ५।७।१७ १०
७६; २१. ७८; २५. ११; २७. १२. ४।२५
७।९ २८. ७।९ ३८. २३ ३१. १६; ४४. १०६;
४५. ११२२ ; ४५. १११ ; ४६. ११२; ४७.
१४।१५ ८।११ १।१०
११५ ; ५०. १२०; १२.१; १२.४; ५१.
५।२० १।२ ५।८ ४
१२६; १२८; ५६. १३३; १३.९; ११।
१६।२.३ ; ५७. ११।२३ ७
११.९; ५९. १५५; ६०. १५९; ६१. १६०;
६२. १६१; ६३. १६९; ६७. १७२. २६
७०. १८०; ७३. १८६; ७४. १९०;

२.१.११२; ११. १।९८; २६. २३२; २८.
२।१९ ७ १६ ३०. २०६; ३०. ७८; ३३.
२१०; ४३. २१५; ५०. २१६; ५१. २२४;
५२. २२८; ६३. २३१; २३२; ६४. ५।७
४।१९।२३ ४ १५ २५
२३७ ; २३८; २३९; २४०; २४१;
२४६; ६६. २४८; ६८. २४९;
३१. २५३; २५८ ; ९. २६९;
२६५; ११. २७३; २७५; १४. २७८; २७.
२८१; ६०. २८६; ६२. २८७; २८८ ;
६३. २९०; ७२. २९२; ८८. २९५; ९३.
२९५;
४. १. १११ २. ३०८; ३. १।१०।१७
७।८।१०।२३ १७।१९।२३ ३१७;
३१३ ; १३. ३१५ ; ३१७;
२. १. ३२२; ३२. ३३० ; ३७. ३३१; ४९.
१५ १६।२८ १५ ५५. १६
३३३; ५१. १३३; ३३६; ५५. ३३९;
५६. ३४०; ५७. ३४१; ६२. ३४३; ८४.
३४७; १०१. ३५० ; १०४. ३५१; १०८.
१५।२० १० १८ ३
३५१ ; ३५४; १०९. ३५५; ३५६;
२. १. ३५९; ३६०; ३६५ ७।१७
६।६।९ १५।१५ ४ २५ ७।१७
३६५ ; ३६५ ; ३६६; ३६८; ३७०;
३७१; ३७३; २. ३७६; ३. ३७७; ४.
३७८; ७. ३७९; १२. ३८०; २४. ३८४
३८. ३८५; ३६. ३८९; ३९०; ५१.
६।१५ १५।१८ ४ १४ १४
३९३; ३९४; ५२. ३९६; ५५. ३९७;
३९६; ५८. ४००; ६०. ४०१; ६९.
१. १।११।१५ ४ ३ २२
४०. ४०२ ; ४०३; ४०५;
२. ६. ४१०; ४११; १४. ४१५; १९.
४५ ४।११।१४ १५ ५।१४
४१७; २४. ४२० ; ४२४; ४२५;
१।११ ४२. ४२७; ४२८; २७. ४३०; २८.
४२९; २९. ४३०. १५ ३०. ४३१; ३४.
४३५; ४३६; ३५. ४३७;

३०.१०१; २१; १७; ३०.१३;
 ५.१५; १२.१८; ३०.१३; ५६.
 ५।७।८।१५ ७
 ५६१; ५६३; ५२.५६५; ५५.
 २०
 ५६५; ६५.५६७; ६९.५६९;
 ४.१.५७३; ८.५७५; १२.५७६; २६.
 ५७९; ३२.५८१; ५८.५८५; ५५.५८७;
 ६२.५९०; २०।२१२५ ; ६६.५९३; ७५.
 ५५; ८५. १५।२०
 ५००;
 ३.१.१२; २.३; ६।११
 ५। ; ३. १५।२५
 १३; ६.१३३. ७. ८।१२ १।११।२५ १३।
 १५; १६. १५; १८. १५; १९. १३;
 १५।२५ १६।१६ १७. १३. १३. १३.
 १८. १३. १३. १३. १३. १३.
 १५।२२ ; १८. १२. २२. १८. १३. १३.
 २६. २५।२७ १५।१७ ३५. २७. ३८.
 ३०. ३३. ३१. ३०. ३५. ३५.
 ३०. ३३. ३१. ३०. ३५. ३५.
 ५६ ५३. १५।१८ २०।२३ ; ५५. ५६.
 ८।१३ ५२; ५८. ५५; ५८. ५६; ६७. ५७; ५८.
 ७८. ६१; ७९. ६२; ८०. ६३. ८७. ६६;
 ९०. ७६; ९१. ७७; ९२. ७८; ७६; ९३.
 १।११ ७७; ९५. ७८; ८०;
 २. ५२. १०. ५; ५६. १०. ५; ८३. १०. ५;
 ८५. ११. १; ८७. ११. १; १०२. ११. १; १०७.
 ११. ५; ११५. ११. ५; ११९. ११. ५; १२३.
 १२५. १२. ५; १२७. १२. ५; १२९. १२. ५;
 १३३. १३. ५;
 ३०. १. १३. ३; ३०. १. १३. ३; ११. १. १३. ३; २०.
 १५. १. १३. ३; ५३. १. १३. ३; ५५. १. १३. ३; ८३. १. १३. ३;
 ९५. १. १३. ३; १३१. १. १३. ३; १५६. १. १३. ३;
 १६१. १. १३. ३;
 ४. २५. १. १३. ३; २६. १. १३. ३; ५।१५
 १. १३. ३; ६९. १. १३. ३; ७७. १. १३. ३;
 १०३. १. १३. ३; ११०. १. १३. ३; १३८.

४.१.१. ८।१७।२१ २० ८
 १८९; १९०; १९१; ३०
 ११।१२।१५ २०० ६.२०१; १०.२०३; १३.
 २०१।५।२३; १५.२०५; २७.२०७; ३२.
 २१७. १६।२५ ११ ३३.२२।२।
 २५ ; ६६.२२७; ७८.२३०; २३१; २३२
 १६।१८ ; ८२.७।१२।१९।२१ ; ८३.२३५
 १८।२१ ; ८७.२३८ ; ८८.२३९ ; ९२.
 २५; ९३.२३८; २५१।९८.२५।१२।१५ ;
 ११६.२५७; १२०.२५८; १६५.२६६
 २१ ; १६८.२६९;
 २.२५.२६।१७।१८।२० ; २७.२७६;
 ३५.२७६; २७७; ७०.२७७; ७२.२७८;
 ३०.२७९; ३०५; ३१.३०८ ; ५२.
 ३७ ; ६०.३१०; ६६.३११; ६८.३१२;
 १३१.३१३; १५५.३१५; १५६.३१६;
 ५।२१
 ३२.११
 ५.१.१. ३।१०।१२।२१ ; २.३३८; ९.३५१;
 १३.३५१८ ; १६.३५३; २८.३५८ ;
 ५८.३५३; ५९.३५५; ३५६; ३५७;
 ९५.३६०; ११९.३६३; १२५.३६१;
 २.१०.३६३; ५२.३६६; ५५.३८०;
 ५५.३८०।१७।२० ; ५१.३८५; ९५.३९१
 २५।२५ ५।११।२०।२५ ; ११८.३९८;
 ; ३।२२ ११८.३९८;
 ३.२.५०.१०.५०.५०.२८.५०.५०.५०.
 ५१.१; ५५.५१.५; ५१.५; ६३.५२.१;
 ६८.५२.१; ७२.५२.१; ८३.५२.१;
 ४.८.५३.१; १९.५३.१; ५०.५३.१;
 ७५.५५.०; ११६.५३.१; १३५.५३.१;
 १५५.५५.१;
 ६.१.१.१. ३५; ५.१.१; ९.१.१; १२.
 १.१; १७.१.१; २६.१.१; ३३.१.१; ३७.

२११११५ ; २५.३५; ३५; ३५; ३५; ५०.
 ११३; ६५.४२; ४३; ६५.१२; ६५.१२;
 ७५.५१; ८५.५६; ५८; ८५.५१; ६०;
 ६३; ८७.२१; ६३; ८९.६६; १०२.
 ७११११८; ७१; १०८.८२; ११३.८५;
 १२१.८८; १२५.१२; १२९.१०; १३५.
 १३; १५९.१०१; १६९.१०७; १८६.
 १११; ११२; ११२.११६; ११४; २२१.
 ११३; २२३.१२०;
 २.५०.१२८; ८०.१८१.२१; १३१; १३.
 १४१६; १३९.१३५;
 ३.२.११२; ८.११३; १०.१२०; १३.
 ११५; १५.१६; २३.११३; ३५.५१।
 १३; १५३; १५४; ३७.१५६; ४२.१५८;
 ५९.१६३; ६२.१६५; ६६.१६५; ६८.
 १६७; १०९.१७४; ११२.१७७;
 १२०.१७६; १३९.१७७;
 ४.१६.१२५; १९.१८५; २२.१९७;
 १२५; २३.१९३; १९४; ३५.१९५; ४२.
 १४१६; ४७.२००; ५१.२०२; ५२.२
 ०२; ६२.२०५; २०६; २०७; ६५.
 २०७; ८२.२०९; ८९.२१६; ९०.२१२;
 १०६.२१५; १११.२१७; १३५.२१९;
 १४२.२२५; १४९.२२८; १५९.२३०;
 १६०.२३०; १६१.२३१; १६३.२३२;
 १७१.१४१६; १७५.२३२; २३५;
 १.६.११२३२४; १०.२४५; १२.
 २५५; १८.२४७; २१.२४८; २६.२५०;
 ३०.२५२; ३३.२५३; ३५.२५३; ५०.
 २५८; ५५.३१११६।२१ १।६।९.
 २६१; ६८.२६२; ७२.२६४; २६५; ७३.

१०
 २६६; ७८.२६९; १०.२७२; १६.
 २७२; २७६।१८
 २.८.२८२; २८३; १०.२८५।२१;
 २६.३८१; २७.२८९; २९०; ३५.
 ३१६; ३६.२९२; ३७.२९३; २९३; ४५.
 २।५।८; ६७.३३।१७
 ११.३०५; १००.३०८; १०१.३०९; ११५.
 ३१४; ११७.३१७;
 ३.१.३१६; ३१७; ३.३२०; १०।११
 ४.३१६; ३१९; २८.३२२; ४५.१८।२०
 ४७.३२६; ५०.३२९; ५१.३२९; ७७.
 ३३४; ११३.३३२; १२०.३३४;
 ४.१.७।१२।२२; ९.३३७; ४६.
 ३।०२२; ३।५१; १२.३।५१;
 ८.१.१.३६।२३ १।५
 १.३६३; १५.३६७; १७.३६७; ३५.३६७;
 ५६.३६३; ६८.३८०;
 २.२.३८७; ६.३८९; ८.३९४; ११.
 ३९६; ३८.४०५; ४२.४०६।२०; ४६.
 ४०८; ५६.४१०; ८०.४१५; ८२.४१५;
 ८५.४१८।२२; ८६.४१८; ८९.४१९; १०६.
 १०।११
 ४२१; १०८.४२२;
 ३.१७.४२७; ३५.४३।१९; ३६.४३३
 ६।९।९।११।१३; ४३.४३४; ४५.४३५;
 ४।११।१२; ५५.४३६; ५६.४३८; ६१.
 ७।११
 ४४१; ६५.४४२; ७२.४४२; ४६३;
 ९७.४६८;
 ४.१३.४५६; १५.४५७; २८.४६०;
 ४०.४६३; ४१.४६३; ४७.४६४.
 अथ १.२.१.१२२.
 अथ १.२.१.१२२; ४.१८।१९

अथदशान्वे १.२.२.१.१३३.

अथर्वान् (क्र.) ४.३.१३१. १४१९६१९ ; ३२० ;

६.१.६०.१५ ; ४.१.४९.२२९.

अथर्वान्शब्द ४.३.१३१.३२०.

अथवा(अ.) ११ २२ २२ २२ २२ २२ ११ २१ २३ ; १ ; २ ; ६ ;

८ ; १० ; ११ ; १२ ; १२ १२ २१ ५ १५ ; ८ ; १० ; ११ ; १२ ; १२ ; १२ ;

१६ ; १९ ; १० ; १६ १२ २ १० ६ १२ २ १६ ; २१ ; २३ ; २५ ; २६ ; २८ ; २९ ;

२० ; २० ; २८ ; १ १ ३ १ ९ १ १ ; ३० ; ३२ ; ३३ ; ३४ ; ३६ ;

१.१.१.३३ ; ३६ ; ३६ ; ३० ३ १ १ १ ; ३ ;

७ ८ १ १ २ १ २ १ ४ ४ ५ २ ४ ३ १ २ १ ३ ; ४ ७ ; ४ ८ ; ४ ९ ; ५ ० ;

४ १ १ १ ७ १ १ १ १ १ २ ३ ३ १ ६ १ ५ ; ५ ५ ४ ; ६ ५ ६ ;

७ ५ ६ ५ ८ ; ८ ६ ० ; ९ ६ २ ; १ १ २ १ ३ ; १ १ ० ;

१ ३ ; १ २ ६ ९ ; ६ ९ ; १ ३ ७ ० ; १ ५ ० ;

७ १ ; १ ८ ७ २ ; १ ९ ७ ३ ; २ ० ७ ५ ; ७ ६ ;

१ ३ ; २ २ ७ ९ ; २ ३ ८ १ २ ० २ ६ ; ८ २ ;

२ ४ २ ३ ; ८ ४ ; २ ७ ३ १ ७ २ ७ ; २ ८ ९ ० ;

१ ६ ; ३ ० ९ २ ; ३ ७ ९ ४ ; ३ ८ ९ ५ ; ३ ९ ० ;

२ ७ ; १ ७ ; ४ ३ १ ० १ ; ४ ५ १ १ १ ; १ १ २ ;

१ ४ ; ४ ६ १ १ ३ ; ४ ९ १ १ ९ ; ५ ० ० ;

१ ५ १ २ ५ ; ५ १ १ २ ६ ; १ २ ९ ; ५ ६ १ ३ ७ ;

५ १ ८ ; ५ ७ १ ४ २ ; १ ४ ३ ; १ १ १ १ ४ ; १ ५ १ ;

५ ८ १ ५ २ ; ५ ९ १ ५ ६ ; ६ २ १ ६ २ ; १ ६ ३ ;

६ ३ १ ६ ७ ; ६ ५ १ ७ ० ; १ ७ १ ; ६ ७ १ ७ ५ ;

१ ३ ; ७ ० १ २ ० ;

२.१.१.९३ ; १ १ १ ६ ८ ; १ ८ २ ० ० ; २ ७ ० ;

१ ४ ८ १ १ २ ; ३ १ २ ० ० ; ४ ४ २ ३ ६ ;

४ ५ २ २ १ ; २ ३ २ ; ५ ० २ २ ६ ; ६ ३ २ ८ ० ;

२ ३ १ ; २ ३ २ ; ६ ४ २ ३ २ ७ ; २ ३ ९ ;

३.१.२.५९ ; १ ९ १ २ ० ; ३ १ ४ २ ३ ;

१ २ २ ; ७ ६ १ १ १ ० ; ९ २ ६ ५ ; १ ० ० ;

म. भा. श. को. ५

२ ७ १ ; १ २ २ ७ ४ ; २ ७ ५ ; ४ ८ २ २ ३ ; ६ ० ० ;

१ ९ १ २ ० २ १ ४ ; २ ८ ७ ; ६ २ २ ७ ७ ; २ ६ ८ ; २ ८ ९ ;

७ ९ २ ९ ७ ;

४.३.३ १ ९ ८ ; १ ७ १ ४ १ ७ ; २ १ ० ३ २ २ ;

२ २ १ २ ४ ; २ ३ ३ २ ६ ; २ ७ ३ २ ८ ; २ ९ ० ;

१ ० ० २ १ ; ३ २ ९ ; ३ ० ३ ३ ० ; ३ १ ३ ३ ० ; ५ २ ० ;

७ ३ ८ ; ९ ३ ३ ४ ८ ; ९ ६ ३ ४ ९ ; १ ० ४ ० ;

५ १ ५ ० ; १ ० ८ ३ ५ ४ ; १ ० ९ ८ १ ३ १ ५ १ ;

२ ३ ; १ १ ० ३ ५ ७ ; ३ ५ ८ ;

२.१.१.३ २ ५ ; १ ८ २ ३ २ ८ ; २ ; १ ४ ;

१ २ १ २ ३ १ १ ; ३ ७ ३ ; ६ ३ ७ ९ ; १ ६ ३ ८ ० ;

३ ३ ३ ८ ६ ; ४ ९ ३ ९ २ ; ५ १ ३ ९ ३ ;

३ ९ ४ ; ५ २ २ २ ६ ; ५ ५ ३ ९ ८ ;

२ ६ १ १ २ ४ १ ५ ; १ ९ ४ १ ७ ४ ४ ९ ८ ;

२ ४ ४ २ २ ; ४ १ ९ २ २ ५ ; २ ४ ; २ ५ १ २ ८ ;

१ ६ ; २ ८ १ ४ १ ६ ; २ ९ ४ ३ ० ; ४ ३ ३ ;

३ ४ ४ ३ ६ ;

३.१.४ २ ७ १ १ ० १ २ १ ३ १ ३ १ ४ ४ ४ ; ४ ४ २ ;

४ ४ ३ ; ४ ४ १ ५ ; ५ ४ ४ ५ ; ४ ६ ६ ; २ ८ ० ;

२ १ ४ ५ ५ ; ३ २ १ १ १ १ ३ ३ ; ४ ६ ४ ६ १ ; ४ ६ २ ;

५ ० ४ ६ ३ ; ६ ५ ४ ६ ७ ; ४ ६ ८ ;

४.८. १ ४ १ ५ १ १ ६ ; २ ६ ४ ७ ३ ; ४ ७ ९ ;

३ २ ४ २ ५ ; ३ ४ १ ६ १ ७ १ १ ९ ; ३ ५ ४ ८ ४ ;

४ ९ ४ ८ ६ ; ४ ८ ७ ; ६ २ ४ ६ २ ; ७ ९ ४ ९ ५ ;

८ २ ४ ६ ८ ; ८ ५ ५ ० ० ; ५ ० १ ;

३.१.१.२ ; १ ४ ; २ ४ ; ५ १ १ ; ६ १ ९ १ ;

२ ० १ २ ३ ; ७ १ २ ; १ ५ ; ८ १ ७ १ ० ; १ ४ ;

१ ३ १ ० १ २ ; १ ९ २ २ २ ; १ ७ २ १ ; २ ५ ० ;

१ २ १ ४ ; ३ ३ ५ ३ ; ३ ६ ४ ६ ; ४ ६ ५ ४ ३ ;

६ ६ १ १ १ २ ; ६ ७ ५ ८ ; ५ ६ ; ६ ० ; ८ ३ ० ;

६ २ ; ९ ० १ १ २ २ ; १ १ ७ ५ ; ९ ३ ७ ७ ५ ;

१५१११२५ २१८१३ १७
 ७५ ७९ ; ८० ; १०९.८५ ;
 ११२. २१०१११ ;
 २.५७.१०६ ; ६०.१०३ ; ८०.१०६ ;
 ११७ ; ११५. २१४२० ; १२४.१२५ ; १३६.
 १३२ ; १४६.१३३ ;
 ३.१८.१४५ ; ८३.१५१ ; ९४.१५२ ;
 १३२.१५९ ; १६१.१६६ ;
 ४.६१.१७९ ; ८५.१८४ ; १०३.१८६ ;
 ४.१.३.१९७ ; १९९ ; २०१ ; ६.२०६२ ; ३६.
 २१५ ; ४८.२१८ ; ५२.२१६ ; ६०.
 २१५ ; ७८.२३० ; ७९.२३३ ; ८३.२३५ ;
 ८९. १८१२५ ; ९०.१९२ ; ९३.२५० ;
 २५१ ; १६३.२६६ ;
 २.१३.२३५ ; ३६.२३९ ; ४५. ७१०१
 २४ ; ६६.२८६ ; ७०.२८७ ; ९२.२९० ;
 ३.१५.३०४ ; २३.३०५ ; ८४.३१३ ;
 ४.९०. १८१९ ;
 ५.१.१.३३६ ; ९.३४० ; १९.१३५ ; २४.
 ३३३ ; ५९.३५७ ; ११५.३६४ ; ११९.
 ३६६ ; ३६७ ;
 २.४. १४१५१८१९१२१ ११
 ३३३ ; १०.३३३ ;
 ४०.३३९ ; ४७.३६२ ; ४८.३६२ ; ३८३
 १० ; ७९.३८८ ;
 ३.५५.१०१११ २१११ १७
 ४३४ ; ४१.५५ ; ४१६ ; ७४.
 ४३४ ; ८४.४३१ ;
 ४.७.४३१ ; ७३.४३९ ;
 ६.१.१.५. ५.१० ; ६.११ ; ९.१४ ; १३.
 २१ ; १७. ११६१७ ११
 २५ ; ३२-३३. ३० ;
 ३७.३३६ ; ४५.३५१ ; ३६६ ; ६५.४४ ; ६७.
 ४५ ; ६९. १५१२४२४ १४
 २५ ; ६९. १५१२४२४ १४
 ८६.६६ ; ८९.६५ ; ९९.७६ ; १०२.७८ ;

२६ ४४११० १११२०
 ७९ ; ८० ; १०८. ८२ ; ११३.८५ ;
 १३५.९४ ; १५८.९७ ; १८५ ; १३० ; १६२.
 २४ ; १६३.१०४ ; १७७.१०९ ; १८५.
 ११० ; १८६.११२ ; २२३.११९ ;
 २.१.११२ ; ४७.१२६ ; ४९.१३८ ;
 १८६.१३८ ;
 ३.१.१४२ ; ५.१४३ ; ३४.१५० ;
 १५३ ; ४६.१६१ ; ४९.१६२ ; ५०.१६२ ;
 ६१.१६२ ; ६६. १६५ ; ६८.१६७ ; ८२.
 १८१० ; १२४.१७६ ;
 ४.१.१८० ; २.१८१ ; १३.१८३ ; २२.
 १९१२१ १४११४ १८
 १८७ ; १८८ ; १९३ ; ३४.१९५ ;
 ४२.१९६ ; ४९.२०१ ; ५१.२०२ ; ६२.
 २०५ ; ७४. १५१५१५ ७
 २१३ ; २१४.१०४. १८१३३ ; १०६.२१५ ;
 १२१.२१९ ; १२३.२३५ ; १३३.२३३ ;
 १४०.२३४ ; १५४.२३९ ; १६१.२३१ ;
 १६३.२३३ ;
 ७.१.१.२३६ ; २.२४१ ; १२.२४५ ; १८.
 २०११ ; २१.२४८ ; २५.२५० ; ३०.
 २५२ ; ३७. १४१६१२ ४
 २६० ; ५९.२६२ ; ७२.२६४ ; ८२.२७० ;
 ८४.२७१ ; ९०.२७२ ; ९६. १४१६
 २.१.२७८ ; ३.२७९ ; २८० ; ३६.२९३ ;
 ४४. २०१२१२४ ३४४
 ३०७ ; १०२.३१० ; ११४.३१३ ; ११७.
 ३१४ ; ३१५ ;
 ३.१.३१६ ; ३.३१७ ; ४.३१९ ;
 २८.३२२ ; ४४.३२३ ; ५०.३२८ ; ५४.
 ३३० ; ७८.३३४ ; ८३. ३३५ ; ८५.३३६ ;
 ३३७ ; १०८.३३९ ; ११९.३४३ ;

४.१.३२५; ९.३.४७; १०.३.४८; ४६.
 ३५०; ४०.१५१७७; ६०.१६१८
 ८३.३५८; ९३.३६०;
 १२.१.१४४; ३६३; ३६४; ४.३६५; ३६६;
 १२.३६९; १७.३७२; २७.३७८;
 २.३.३८८; ४.३८९; ११.३९६; १९.
 १४; २३.९१२१२३; ४०२; २५.४०३;
 ३२.४०४; ४३.४०६; ५६.४१०; ८०.
 ४१४;
 ३.३.४.११३०; ४३१; ३७.४३२;
 ३८.४३२; ३९.४३३; ५९.४०२२;
 ४११; ७९.४१५; ९७.४१८; १०८.
 ११३; ११०.४१६; ११२.४१०;
 ४.१.१५१९; ७.४५५; १६.४५८;
 २०.४५९; ३०.४६१; ३२.४६२.

अथा

२५; २.४.३२.१०११४; २२।२२।२२
 १३; २.४.३२.४८१; ४८२;
 ७.१.१४.२२६; ८.१.२६.२४२४
 ३।५।६; ३।७।८.

अद् (आदे.)

७.१.३.२२।२५; १२.२.४५; २.
 १०२.३०९; ३१०; ८.४.६८.४६६.

अद् (धा.)

अत्ति १.१.६२.१६२; ४.५२.३३६.
 अत्तः ६.१.१८६.११२. आदिथ ७.२.६२.
 २६८. प्रात्ति २.४.३७.४८२.

अद्द् (आदे.)

६.१.६९.२६.

अदती

७.१.८०.२६९.

अदद्यच्च

८.२.८०.४१५.

अदन्त

१.१.५६.१३६; १२१; २.४.४३.२८५;
 ७.३.७८.३३२; ८.४.७.४५५.

अदन्ताधिकार

६.३.९.१४४.

अदभ्यस्तात् (पा. सू.) ६.१.१.३; ७.१.३.
 २२२.

अदसुयच्च ८.२.८०.४१६.

अदरिद्धा ७.२.१०.२२५.

अदर्शनं लोपः (पा. सू.) १.१.६०.१२।१७
 १५८.

अदर्शन १.१.५६.१३३; ६०.३।३।८।१०
 १२।१७; ६२.२।२।३; २.५१.१२।१९।
 २२।२।२५; २.१.३५.३८५; ४.३.
 १०१.५।६।१२; ५.१.७२.३५८; ८०.
 ३५६; ४.७६.४४०.

अदर्शनसंज्ञित्व १.२.५१.२२७.

अदर्शनसहचरित १.२.५१.२३।२५.

अदर्शनसामान्य १.१.६२.१६२.

अदस् (स. ना.) १.२.१.१२.६८;
 १.४.२२; १.५.७१; २.१०.७.३११;
 ६.१.८५.६०; ७.२.१०६.३११
 ११।१५; ८.२.६.३९२; ८०.१०।११।
 १२।१३।१४।१८; ८१.४१५.

असौ २३; २१; ६; ५।९; ४।६।
 १७।१७।१७।२०।२०।२०।२२।२२।२।
 २५२७; २१;
 १.१.१.३३; ३.२१; १७; ५.५४; ९.
 २१।२३; ६३; ११.६७; १२.६९; १९.३१;
 २२.७१; २३.८१; २६.२२; १।२।७
 २५;
 ४.७।७।१९; १५।२३; ४५.११।१२;
 ४६.११३; ४७.११७; ४९.११८; ५०.
 १२५; ५१.१२७; १२९; ५६.१३३;
 २१।२१; १३७; १३९; ५७.५।६।१४।
 १४२।
 १५.४।५; १०.११।१४।१५; ३।२।१।
 १४३; १४४; १४५; १४६; १४७;
 २४.४२; १८।२०।२१; १५४;
 ५८.१५१; १५२; १५४;
 ५९.११।१५; ६०.१५९; ६३.१६६; ६८.

१६६; ६९.२१७४; २.१०.१६७; ३२.
 १९८; ३७.२११; ४५.१८८; २०१२५४
 २६१२७ ; ६४.२४५; २११२२; ३.१.
 १६११७ १३१८१९१९ ; ७.२६४;
 २५४ ; २५५ ;
 १.२६५; ११.२३७१; ६०.२८६; ४.१.
 ३००; २.३०५; २३. १८१९ ; ३२६;
 ५७ ; ४८.३३२; ४९.७३३०; ५१.
 ५८११० ; ३३५; ५४.३३८; ३३६१८१
 ३३४ ; ५५. १३१४ ; ८. १३१७ ;
 १. १३१९ ; ८. १३१७ ;
 २.१.१. १२१९ ; १६१२०२५ १७
 ३६६; ३६५; ४१९६ ; ३७०; ५.
 ३१३; ३१७; ३१८; २.२.४०७; ३.
 १०८; ५.४०६; ६. २३२३ ; ४३१; २४.
 २०१२१ ; २. १७१८ ; ३. १.४११;
 ४३३; १२.४२८; ३७.४५९; ४४.४५९;
 ६५.४६७; ४.३५. १६१२४
 ३.१.२.४; ७.१३; १४२० ; ८.१२
 १३; २१२४५१७ ; १२.२५ ; १८. १३
 २६. १३१४१६१७१२१२२२५ १०१
 १३१२६१२७ ; ११ ; २० ; ३०.३२ ; ६७.
 १६; ८७. १६१२० ; १४. ७८१९ ; ३
 १६.२१; ११४.२६; २.१.१५; ५.१२;
 ८०.१०९; ८३.१०८; १०२.१११; १२४.
 १२६; १७८.१३३; ३.१०.११६; १९.
 १४५; १६१.१६६; ४.२.१७८; ९.१७७
 १५ ; १९.१७२; २१.१७२; १३१९३;
 ८२.१२३.
 ४.१.३.१६७; २००; २०.२११; ३३.
 २१४; ४. १४२४ ; ७. १०१२२ ; ९०.
 २६३; १२.२४५; १३.२४७; ११२.२५५;
 १३११७ ; १६५.२६७; २.५९.२६३;

३.३९.३०८; ८४.३१३; १०१.३१५;
 १३२.३२१; १५५.३२५; ४.३०.३३१;
 ५९.३३२;
 ५.१.९. १४१९ ; १९.३३५; २८.३४८;
 ४८.३५२; ५८.३५३; ५९.३५६; ८०.
 १३११४ ; ११९.३६६; ३६८; २.४८.३८२;
 ५९.३८६; ७९.३८८; १४.३९४; ३.५.
 ४०३; ३५.४१५; ५५.४१५; ७४.४२४;
 ६.१.९. १६१७ ; १७.२६१; ४५.३४;
 ७१.५१; ८४.५६; २१७ ; ५८; ८५.६०;
 १२३. ६१७३ ; १३५.१८; १६१.१०२;
 १८६.१११; ११२; २.४२.१२६; ४९.
 १४१५ ; १२७; ३.५.१६३; ३.४.५१५ ६१५
 २६ ; ४२.१५८; ४६.१६०; ७६.१७०;
 ४.१४.१८४; २२.११३; ४७.२००;
 १३.२१२; १५३.२११;
 ७.१.१.२३६; १२.२१५; ३३. १२१६
 ३७.२५५; ५०.२५८; ७२. ११०११ ; ७३.
 २६६; २.३.२१५ ; ६२.२१९; ६७.३००;
 १०७.३१७ ; ३१२; ३.१४.३२१; ८६.
 ३३७; ११३.३२२; ४.४.७. १३११५
 ८.१.४.३६६; १२. १७१९ ; ३५.३७५;
 ७०.३८१; २.६.३९१; ३९२; ३९३; ८.
 ३९५; ७२.४१३; ३.६५. १११२२ ; ७९.
 ४३५; ४.१.४५२; १७.४५९.
 अम् १.१.१२. ११११ ; ६.१.८५.
 २१२१ ; ८.२.६. १८१८१२२३
 ६० ;
 अमी २५ ; १.१.१२. ११११ १८
 ३.११. १६२० ; १३१.१५६; ४.२.३४.
 ३१४ ; ३.१५६.३२६; ६.१.८५. २१२१
 २७७; १७१७१२२२ ; ८.२.६. १०१७१२२२ ; ८१.४१५.

अमुम् १.३.५४.२८३.

अमुना १.१.३९.९८; ७.३.१२०.
३१३; ८.२.३.३८८.

अमीभिः ६.१.८५.६०.

अमुष्मै ८.२.१.३८६.

अमुष्मात् ८.२.१.३८६.

अमूभ्याम् ६.१.८५.६०; १८५.११०.

अमुष्य ४.१.२.३७.२१९; ४.३.
१२०. १०११; ८.२.१.३८६.

अमुयोः १.१.१२.६९; ८.२.६.३९२;
८०.४१४; ४१५.

अमीषाम् १.१.६५.१७४; ६.२.३९.
१२५.

अमुष्मिन् १.१.४९. २२।२३; ३.२.
२६०; २.२.६.४११; ३.२.११०.११८;
८.२.१.३८६.

अमुया १.१.१२.६९; ८.२.६.३९२;
८०.४१४; ४१५.

अदः १९; १.१.२६.८३; २।७
४९.११९; ५७.१२६; ४.९६.३३९;
२.३.१.४३९; ४.३६.४८४; ४.१.३.
२००; ३३.२१३; ३.४२.५६९; १२०.३१८;
३१९; ५.१.११९. १२।१२।१३; ८.१.१.
३६३;

असकौ ७.२.१०७. ८।१५
३१२.

अदस् (स.ना.) ६.१.८५.६०.

°अदस् (स.ना.) १.१.७२. २३।२३; ४.१३.३१७;
७.१.११.३।३
२४५.

अदसो मात् (पा. सू.) १.१.१२.६३; १९;
८.२.६.३९३.

अदसोऽसेर्दाद् द्वो मः (पा.सू.) ६.१.८५.६०;
१८५.११०.

अदस्यति ८.२.८०.४११.

अदादि (ग.) ८.२.३२.४०४.

अदाप् १.१.२०.७२; ४।५।१०.

अदाप् १.३.३९.२६६.

अदि (पा.शा.) १.४.५२.३३७; ५.१.११९.३६७;
७.२.६२.२९८.

अदि (पा.शा.) १.४.५२.३३७.

अदिति (दे.) १.१.७२.१८५.

अदितिग्रहण १.१.७२.१८५.

अदिप्रभृति (ग.) ६.१.१८६.११२; ४.४६.१३९

अदिप्रभृति (ग.) ६.१.१८६.११२.

अदीर्घ १.१.५६.१३८; ७.३.११३.३१२.

अदुक् (आ.) ६.३.७६. १८।२४.

अदुद् (आ.) ६.३.७६. २१।२०; ३.१.७८.६९.

अदुपदेश ६.१.१८६.१११; ११२.

अदुपदेशग्रहण ६.१.१८६. १११; ७.२.८२.
६।७।१५।१७।१८
३०३.

अदुपदेशभक्त ६.१.१८६.११२; ७.२.८२.
३०३.

अदुपदेशाल्लसार्वधातुकमनुदात्तम् (पा. सू.)
३.२.१२७.१३०.

अदुपधत्व १.१.५६.१३५.

अदुह्वत् (वे. श.) ७.४.६५. ५।६।८।९.

अदूरभव १.२.५१. २०।२३; ५२.२२९.

अदूरविप्रकर्ष ५.३.५५.४१३; ४१४.

अदृश्न् (वे. श.) ७.१.६. ३।५.

अदृष्टत्व १.१.६०.१५८.

अदृष्टश्रुति ३.२.१०२.११३.
 अदृष्टापचार १.३.१९.२७९; २.३.४.१३५; ८.
 ४.३७; ४.७९.४९६.
 अद्वेष्ट गुणः (पा. सू.) २३; १.१.१.४०; ३.४४.
 अदेश १.१.६३.१६३; २.१.१९३.
 अदो जाग्धित्यातिक्रान्ति (पा. सू.) १.१.५६.
 १३४; ५७.१५०; ७.१.३७.२५५.
 अदोऽनन्ने (पा. सू.) ३.२.६९.१०८.
 अदोऽन्नेऽन्यग्रहण ३.२.६९.१०८.
 अदोष १.२; १.३.६२.२८८; ४.३.३१३; १०८.
 ३५३; ३५४; ३.१.९०.७१; ३.१५.१४३;
 ४.१.७८.२३०; ६.१.५.१९; ९.१५; १६;
 ४५. ३७; ३.३.१.१५३; ७.४.१६३; ७.
 १.१८.२१६; २.३७.२१९; ४.४६.३५१;
 ८.२.७८.४१४.
 अद्भक्त ६.१.१०६. १२१२; ७.२.८२. १३१८.
 अद्भवा १.१.२७.१६; ६.१.१. १३३; ५.२४; ९.
 १३; ७.१.३. १२१११२०; २५.२४९.
 अद्भुत ६.१.१४७.९६.
 अद्य २.१.१.३६७; २.२८.४२३; ३.७.४४६;
 ४६.४६०; ४.२६.४७९; ८५.५०२;
 ३.१.२. ३१२१; ८.१६; २.१०२.
 १२११३; १११. २४२४; ३.१३५.१६१;
 ४.२.३. १७११७; ४. २११२१२२;
 ३.४. १३११४; १३२.३२१;
 ५.२.८५.३८९; ३.२२. १६११८;
 ६.१.८५.६३३; ६४; ९.४.७५; ९५.
 ७६; १०८.१३१२०१२३१२३; १६१.१०९;
 १८६.१११; २०५.११७
 अद्यतन ३.१.६७.५७; २.१११. ११११११२;
 ११९;

११८. १२१ २१३११६१८१०११११५११७
 ३.१३५.१६१.
 अद्यतनवत् ३.३.१३५.१६१.
 अद्यतनवद्वचन ३.३.३५.१६१.
 अद्यतनी २.४.३.४७४; ३.२.१०२.११४; ६.४.
 ११४.२१७.
 अद्यत्त्व १. ८१२८; १६; १.१.३८.२३.
 अद्यशब्द ६.१.८५.२२; १०८. ११२२.
 अद्योत्य ३.१.७.१३.
 अद्रव ४.१.५४.२१११
 अद्रव्य २.२.२४.४२२.
 अद्रव्यवाचि २.१.१.३७१.
 अद्रष्टृ ५.४.७७.४२३.
 अद्राक् (वै. शा.) ८.२.६२.४१९.
 अद्रि २२; १.१.३.२६; ४.८.११७; ६.१.११५.
 ११; ८.२.८०.४१४.
 अद्रिं ६.३.९५.१७५.
 अद्रुता १.४.१०९. १८११९.
 अद्रन्द् २.४.६९. २१५१६.
 अद्रन्द् १.२.७२.२५३.
 अद्रिगुत्व २.४.१.४७२.
 अद्रितीयत्व ६.१.२.६.
 अद्रिप्रभृत्युपसर्ग ६.४.९६.२१३.
 अद्रिर्वचन ६.१.९.१५; १६; ८.१.१.३६४; ४.
 ३६५.
 अद्रिवचन ६.१.८५.६३.
 अद्र्यच् ४.१.१.१९१; १.४.२५७.
 अद्र्यादि ५.३.२.४०२.
 अद्वयपसर्ग ६.४.९६.२१३.

°अधनुषा (पा.सू.) ४.४.८३.३३१.
 अधर (स. ना.) अधरस्मिन् ५.३.२२.२३२३.
 °अधर (स.ना.) १.१.२७.२३.
 °अधर° (स.ना.) ५.३.२२.२०७.
 अधरेशुस् (अ.) ५.३.२२.२०७.
 अधरोरुक (व. वि.) १.१.१.३६; २.४.२१७.
 अधर्म २२२२ ६।७।७ १।२।९ १.१.७२.
 २३ २३ २।२।५ २।२।३ २७.३२८;
 १८६; ४.२४.३२६; ३२७; २७.३२८;
 ३.३.१६१.१६५; ४.४.४१.३३१.
 अधर्मजुगुप्सु २.१.३७.३३०.
 अधर्माच्च (वा.) १.१.७२.१८६.
 अधस् (अ.) ३.१.७.१४.
 अधा (अ+धा) ८.२.४०.४०५.
 अधा (वे. श.) १.४.९.३१५; ३.१.८५.६५.
 अधातु १.२.४५.२१७; ३.१.२५३; २५४;
 ४.१.६.२०२; ६.१.८०.५५; ४.८२.
 २१०; ७.१.७०.७।७।१० २६३; ८४.
 २१।२४ २७०; ८.२.६.३९२; ४६.४०८.
 अधातुप्रत्यय ३.४.१५.१६८; २९.
 अधातुभूतपूर्व ७.१.७०.२६३.
 अधातुसंबन्ध ३.१.२२.२९.
 अधात्वधिकार ७.१.८४.२।७३.
 अधात्वभिहित २.१.१.३७१; २.३७५; २.११.
 ४१४.
 अधान्यत्व ५.४.४.३७२.
 अधि (उ.) ११; १६; १.३.१.७।७।७
 ४.९७.३३९; २.३.९. १०।१६।२७।२०।
 २४ ३।७।८।९ ५.४.७. १८।२१।२२
 ; ४४८; ४.१.७. ४३१
 ६.१.६३.१४१ १४१; २.११७.१३४.
 अधि° (उ.) १.४.९३.३४८.
 °अधि (उ.) ६.२.६२.१२९.

अधिक १.१.९.६९; ७२. १७।२१ ३.११०;
 ७।७।१२।१४।१७।१७।१८।२०।२१।
 २३।२४।२५ ; ४.१३. २२।२६ ३१६;
 २.१.१०.
 ३७७; ६०.४०१; ४.६.४.४१२; ५.२०.
 ४५. १२।१३।१४।१५।१७ ३८० ; ३२१; ७३.
 १०।११।११ ३८७ ; ६.१.१. १.१ ; २.१३।१.
 १३६; ८.३.४५.४३६.
 °अधिक° १.१.२३.८३.
 अधिकग्रहण १.१.२३.२२.
 अधिकात्रिंश २.२.२५.४२८.
 अधिकत्व २.३.४६.४६९; ८.३.६५.४४३.
 अधिकदश २.२.२५.४२८.
 अधिकरण (पा. श.) १.१.७०. १८।१९ ; २.
 ४७.२२२; ३.११.२७५; ४.२३. ११।२४ ;
 ३२४; ११।१२ ३२६; ४८.३३२; २.१.१०.
 ३६६; ३७०; ३।७१; २.२.४०७; ३.१०.
 ८।२।२६ ; ९.४.१०; २८.४५५; ४६.
 ४६०; ४६२; ५०.४६३; ४६४; ६५.
 ४६५; ४.१.४।५ ३.१.१०.२०; २.१५०.
 १००; १६.१०१; ४८.१०३; १२३.
 ३२३; ३.९८.१५३; ५.१.९६.३६९; २.
 ४५.३८०; ३८१; ६.१.७२.५१.
 °अधिकरण (पा. श.) १२; १.३.१०.२६५;
 ४.२३.३२४; ३२५; ३.१.७.१३; ८७.
 ६६; ४.६७. १४।१५।१५.
 अधिकरणगति १.२.६४.२४७; ३.११०.
 २७३.
 अधिकरणत्व १.४.२३.३२३; ५.२.४५.३८१.
 अधिकरणप्रदेश १.१.२३.८१.

अधिकरणविचाल ५.३.४४. १९१९१२०.
 अधिकरणसंज्ञा १.१.२३.२४; ४.१. १७१८;
 १६१८; ३०३; २४.३२६; ५१.३३४.
 अधिकरणसाधन १.२.६४.२३५; ७.३.६१.
 ३३२.
 अधिकरणसाधना ४.१.३.१९८.
 °अधिकरणस्थ १८.
 अधिकरणाभाव ५.२.४५.३८३.
 अधिकरणे बन्धः संज्ञायाम् (न्या.) ३.४.२१.
 १७६.
 अधिकलोप ५.४.७३. १४१७.
 अधिकविंश २.२.२५.४२.
 अधिकविवक्षा २.१.६०.१०१.
 अधिकशतवर्ष २.१.१.३७४.
 अधिकशब्द २.२.२९.२३३; १.१.२३.८३.
 अधिकषष्टिवर्ष २.१.१. ३६१३७६.
 अधिकषाष्टिक १.१.२३. २३२४२५.
 अधिकसाततिक १.१.२३. २३२४२५.
 अधिका २.१.१. १११९११५; ५.२.४६.३८१।
 १६; ७३.३८१.
 अधिकान्ता २.२.२९.२३२.
 अधिकार (पा.श.) १; १.१.३.४८; ४९.११९०।
 १११९२; ३.१.०.२३१३; ११.२३१;
 १२१७७१७१८१८२३२४; २३२२;
 २.१.१. ११५७११९१; ४.३७८;
 १२.३८०; ३.३२.४५६; ५११०१०;
 ३४. १६१७; ७०.४९४;
 ३.१.१. २१८; ९१.७३; १२.७६;
 १०६.११;
 ४.१.८३. १२१३१५ ४५. १०.
 २३; ५११; २.७०. १०१११; ३.५३.

१८; ३०९; ६६.३११; १३२.३२१; १३५.
 १७१९१२०;
 ३२२;
 ५.१.१. १७७७८८२०१२०;
 ३३६; २.४.
 १४१५;
 ३७२;
 ६.१.१७. १६१७; २०. १५१६;
 १२५.
 ८८; १५८.८१९; २०७.११७; ३.१.
 १२१; ४९.१६१; १६२; ४.१.१७८;
 २१३;
 २२.१९१;
 ७.२.११७. २४२४; ४.२.४. ५५५;
 ८.१.१७. १३१५; २.१.३८६;
 ८२.
 ४१५; ३.३७. १८२०१२१.
 अधिकारगति १.२.४८.२३३; ३.११. ६८१९
 ११; ३.१.९४.७६.
 अधिकारपरिमाण १.३.११. १२१५१९६.
 अधिकारपरिमाणज्ञानार्थ १.३.११.२७२.
 अधिकारपरिमाणज्ञान १.३.११. १२७२.
 अधिकार्थ १.३.१०.२७५; ११.२७२; ६.२.
 १३९.१३५; ७.२.२६.२८२.
 अधिकार्थवचन २.१.३३.३८६.
 अधिकृत १; १.३.११. २३२३२४; २७२.
 अधिकृतत्व १.३.११.२७२.
 अधिकृत्य (अ.) ३.१.९४.७६.
 अधिकृत्य कृत ग्रन्थे (पा.सू.) ४.३.८७.३९३.
 अधिगतयाथातथ्य १२.
 अधिजिगांसमान ५.
 अधित्यका (स्थ.) ७.२.४५.३४५.
 अधिपति ८.२.१५. २१२१.
 अधिपतिमती ८.२.१५. ३९६.
 अधिपति° २.३.९.४७; ४४८.
 अधिपरी अनर्थकौ (पा.सू.) १.२.४५.२२१.

अधिशब्द १.४.१३.३२^{१२}; २.३.१.१२^{१५}; ४३८.

अधिभ्रयण^० १.४.२३.३२^{१२}; ३.१.२२.२६^६.

अधिभ्रित १.१.११.७^{१२}; ७३.

अधिभ्रित्य (अ.) १८.

अधीत १.११.१५.१७^७; २५; १०; १.१.५७.१३^७;
२.३.६.४६^६; ४.३२.१८^{१२}.

अधीतवत् १.४.२९.३२^{११}; ३.१.१३२.९१.

अधीता २.४.३२.१०^{१२}.

अधीतिन् २.३.३६.४५^८.

अधीत्य (अ.) ५; २.१.२६.३८^०; ६.१.८६.
१२.१६^२; ६५; ६६.

अधीन ८.१.४.३६^{२०}.

अधीयत् २.३.६९.४६^३; ३.२.१२७.१३०.

अधीयमान ३.२.१२४.१२^५; ३.१०८.१५४.

अधीयान १२; ३१; १.१.३८.९५; ४१. ११.१५।
१००।
१५।१५; २.३०.२३^३; ११०.३५^८; २.१.

२. ७।७।६।९; २.६.४९^०; २९.४३०; ३.
२.१२६. २।१२।१७; ६.३.१०९.१७^२.

अधीष्ट ३.३.१६१.१६^५; ५.१.८०.३५^९.

अधीष्ट^० ५.१.८०.३५^९.

अधीष्ट ३.३.१६१.१६^५.

अधुना १.१.६३.१६^९; २.६.४.२३^४; ४.१३.
२०।२०; ५.३.१७. २।२।२।३; ६.४.
१६३.२३^२.

अधुष्ट ५.२.२१.१६।१७^७.

अधेनु ४.२.४५.२६^१.

अधोधस् २.३.२.४६^९.

अध्यञ्च ६.२.५२. १६।१६^६.

अध्यधि २.३.२.४६^९.

अध्यधि^० २.३.२.४६^९; ४४४.

म. भा. श. को. ६

अध्ययन २७; १.४.२६.५।६^६; २९.३२^१; २.

१.१.३६^६; २.१८.४१^६; ३.१.२५.३३^३;

४.२.६३. २०।२१।२१; ५.१.११९.८।८^८;

४.५२.२०^६; ७.२.२६.२८^९; २८^९; ३.

७।८।८।९.
३१९.

अध्ययनक्रिया ३.२.१२६. १७।२१^१.

अध्ययननिमित्त १.१.५७.१३^३.

अध्ययनसदृश ६.२.११.१२^८.

अध्ययनाभिधायिका ७.२.२६.२८^९; २८^९.

अध्यर्ध ५.२.४७.३८^२.

अध्यर्धक १.१.२३.८^२.

अध्यर्धकाकिणीक ५.१.३३.३५^०.

अध्यर्धग्रहण १.१.२३. ११।१५^५; ५.१.२८.३४^२.

अध्यर्धग्रहणानर्थक्य ५.१.२८.३४^२.

अध्यर्धपूर्वाद् द्विगोलुगसंज्ञायाम् (पा. सू.)
१.१.२३.८^२.

अध्यर्धमात्रा ८.२.१०६. ११।११^१.

अध्यर्धशत ५.१.३५.३५^०.

अध्यर्धशतमान ५.३.२९.३८^९.

अध्यर्धशतत्य ५.१.३५.३५^०.

अध्यर्धशाण ५.१.३५.३५^०.

अध्यर्धशाण्य ५.१.३५.३५^०.

अध्यर्धशातमान ५.१.२९.३८^९.

अध्यर्धशूर्प १.१.२३.८^२.

अध्यर्धसुवर्ण ५.१.२९.३८^९.

अध्यर्धसौवर्णिक ५.१.२९.३८^९.

अध्यवसातुम् (अ.) ४.१.३.१३^३.

अध्यवसाय १.३.१४.२७^८; ४.३२. ३३^१.

अध्यवस्यतिक्रिया १.३.१४.२७^८; ४.३२.
३३०.

अध्यात्मादि (ग.) ४.३.६०.३१^१.

अध्यापक १.२.३२.२०^{२०}; ८.१.६७.३७^७.
 अध्याप्य ६.४.५७.२^१; ७.३.५७.३३^१.
 अध्याय ३.२.२०.१^१; ४.६७.१७^२; ४.२.
 १२९.२१^७; ५.२.४८.३८^२; ३८^१; ६.४.
 १७४.३३^५; ८.२.१.३८^५.
 अध्याय^० ५.२.६०.३८^७.
^०अध्याय ४.२.१२९.२१^६.
 अध्यायक ३.१.१३२.९^१.
 अध्यायक^० ३.१.१३२.९^१.
 अध्यायन्यायोद्योधावसंहाराधारावायाश्च
 (पा. सू.) ३.३.२०.१^३.
 अध्यारूढ (अ.) ४.१.९२.२^१; ३.१३२.
 ३२^१.
 अध्यारूढ ५.२.७३.१०^११०^१.
 अध्यारूढा ५.२.७३.३८^७.
 अध्याहृत्य (अ.) २.२.२४.४२^१.
 अध्यात्तर ५.४.७.४^१.
 अध्यात्तरपद ५.४.७.४^१.
 अध्यात्तरपदा ५.४.७.४^१.
 अध्यापसृष्ट १.४.१.३०^३.
 अध्येत् ५^१; ७; १.१.१.४^०; ३.१.२५^५;
 २.४.८५.११^१११^१; ३.३.४२.१३^०;
 ४५.१३^१११^११२२.
 अध्येत्^० ४.२.६६.११^११६^११८^१२०^१; २६.
 अध्येत्री ४.१.१४.२^१०^६; ९३.२^१११^१.
 अध्येय १५^११८^१११^१२०^१२२^१ ८^११३^११७^१ १^१;
 १३^१२२^१ ७^१२०^१ ४^१११^१;
 ५.२.५९.३८^६; ७.३.१४.३३^०.
 अध्येषण ३.१.२६.३३^२; ३३.
 अध्येषमाण ३.१.१३२.९^१.
 अधिमो ७.३.९५.३३^१.

अध्व १.१.२६.२^१.
 अध्वत्व १.४.२४.३२^१.
 अध्ववार्थ ६.२.१८६.१६^८; १८७.१३^९.
 अध्वौव्य १.४.२४.१३^१३^११८.
 अध्वगन्तव्य १.४.५१.३३^६.
^०अध्वगन्तव्य १.४.५१.३३^६.
 अध्वन् १.१.७०.१६^११८^१; २.३.१२.४४^२;
 ४२^१; २८.४५^७; ४५^६; ३.२.१७१.
 १३२^१; ३.१३३.१६^०; १३६.६^१११^१;
 १.१२.१३^३; १३.२^११; ७९.२^१; ९१.७^१.
^०अध्वन् १.४.५२.३३^६; २.३.५.४^१२^३.
 अध्वन्^० २.३.२८.४^१२^३.
 अध्वपरिमाण ६.१.७९.५^१.
 अध्वर ६.१.९.१^१; ८.२.२५.१^१०^१२.
 अध्वर्यु (ऋत्विज्) ३२; १.१.३.३^६; ४.१.१७;
 ५७.१^१३; १^१; १^१७; १^१०; ५८.१^१२;
 ५.३.५५.१^१३; ६.१.९१.७^३; ११५.
 ३^१.
 अध्वर्युशाखा (प्र.) १^१.
 अन् (प्र.) १.१.६५.१^१११^१२१^१; ७२.२१^१२१;
 २.२.३.४^१०^१; ४.३०.४^१०^१; ३.१.१८.
 १^१; ४.२.२.२^१७^१; ५.१.४८.३^१५^२; ३.५.
 १^१०^१; ६.१.१३.२^११^३; २२; ४.१३३.
 १^१३^०; १७०.२^१३^३; ७.१.१२.२^१५^१; ८.
 २.१६.६^११२^११^११^१२२^१; ३१८.
 अन् (धा.) प्राणिनि ४.३.१५५.३२^५; ८.४.२०.
 ४^१५^२. प्राण्यात् ५.१.११९.३६^३. प्राणिनि-
 षत्ति ८.४.२१.४^१०.अन्यत्ते १.२.८.२^१०५.
 अन्^० (प्र.) १.१.७२.१^१८.
 अन्^० (आदे.) ७.१.१.२^११०^११३.
 २३६.

अनण १६; १-१-५१-१८; १३३; ५१८; १३७;
 ६-१-६१-१३; ३-२५-१८; ४-१०२-
 २३५.

अनणत्व १-१-११-१६; ६१-१७८; १७८; ७-२-
 ८५; ६६१०१३१३; ८-४-६८-१३१३३.

अनत् ६-१-५-१०; ७-१-६-२३५.

अनतिदिष्ट ४-१-१५१-२६२; २६८; ६-३-६८-
 १६६; ७-१-९६-२७३; ७८१११८१९१
 २०१२१२२

अनत्यन्तगति ५-४-५-१०१११११२

अनत्यन्तसंयोगार्थ २-१-२११-३८८.

अनदस् १-१-१५-७५.

अनद्यतन ३-१-५०-८१९; २-१०८-११६;
 ११०-६६१७११; १११-११२३; ११८-
 ११११२२२; १२८-१३३; ३-३-३-१३९
 ११ १२१३१११११११११११११११११११
 १५-१५३-२३२३२५; १३३-१६०.

० अनद्यतन ३-२-११८-१२३.

अनद्यतन ३-२-१०६-११५.

अनद्यतनवत् ३-३-१३६-१६९; १६२.

अनद्यतनवत्प्रतिषेध ३-३-१३५-१६९.

अनद्यतने लङ् (पा. सू.) ३-२-१०८-११६.

अनद्यतने लृट् (पा. सू.) ३-३-५-१३०.

अनधिकार २-३-३२-५६६; ५५७; ३-१-९१-
 ७५; ३-१-५-१६५; ६-१-९५-७६; ८-२-
 १-३६६.

अनधीयान ६-३-१०९-१७३.

अनध्वन् २-३-१२-५३३; ५३९.

अननङ्ग ६-१-१५८-१००.

अननन्तरत्व २-१-२-३७५.

अननुदात्त ६-१-१५८-१८८.

अननुनासिक १-१-८-२४२५.

अननुनासिकबुद्धि १-१-८-६०.

अननुनिशम्य (अ.) १३.

अननुबन्ध २-४-५१-४८५.

अननुबन्धक १-१-१५-७५; १८-७६; ३-१-२५९
 ११; ४-१-१५-२०३.

अननुबन्धकग्रहण १-३-१-२५५; ४-१-१५-
 २०८; २-१-२७५; ६-३-३७-१६९; ४-१५-
 २२१२३; १८३; ७-१-१८-२५७; ३६-२५५; ५५-
 ३५९; ८-२-७९.

अननुवर्तमान ४-१-१५-२०९.

अननुवृत्ति ३-१-६०-६०; ५-१-५९-३५६.

अनन्त २०१२७; ४-१-१३-२०१; ५-१-५३-
 ३५२.

अनन्तर १-१-५-५३; ७-१-८२५; ५८११७
 १७११२५; २-१-५६; ५९-१०१; ५९-
 २३; ५७-११२१; १८८; ६३-१११११
 ११९; २-६-११९; १७-२४२५; ५५-२३६;
 ५८-२३५; ३-१-२६६; १२-२७७;
 १५-१५१५१६; ५८-२३३; ४-१७
 ३१९; ५६-३१०;

२-१-५२-१३११११५११२२
 ३९६;
 ३-१-५६-५५; ६७-५९; ११-१६१९;
 २-१-९५; ३-१५-१५२; ४-८५-१३३;
 ११०-१६२३;
 ४-१-१०-२०३; ५५-२२५; ७८-२३२
 १११२२; ७९-२३३; ९३-२१२२; ९३-
 ११२२; १०५-२१२५२६; २-१२-
 २९०; १६३-२६५; ३-१२०-३९८;
 १३२-३२२; १५६-३२७; ४-१२८-
 ३३५;

५.१.८४. २११२२ ; २.९.४. १७११९ ; ४.
 १५४. ४४४ ;
 ६.१.६८. ४६६ ; ८९. ६६ ; १०२. ७७ ;
 २१८ ; १५९. १०९ ; २.४९. १२६ ; १२७
 १५ ; ३.५०. १३१७ ; ६६. १६५ ; ४.१६३.
 २३३ ;
 ७.१.२१. ५१६ ; ८०. २६० ; २.३.
 १९१९१२०१२३१२३ ; २८० ; २८१ ; १००.
 ३०८ ; ३.८५. ८१९१३ ;
 ८.३.११२. ४५० ; ४.२०. ४५९.
अनन्तरग्रहण १.४.१३. ३१८ ; ६.२.४९. १२७
 १३ ; ६१११ ; १.२.८ ; ८.१.४७. ७९६.
अनन्तरतमा ७.३.१. ३१३.
अनन्तरत्व ८.३.७९. ४४४ ; ४४५ ; ४.१. ४५२.
अनन्तरनिर्देश ६.१.१०२. ७११ ; ८०.
अनन्तरप्रतिषेध ८.१.७२. ३८३.
अनन्तरयोगा १.१.५१. १२८.
अनन्तरलक्षण १.१.५७. १४८.
अनन्तरलक्षणा १.३.२. २६०.
अनन्तरनिधि ८.१.७२. ३८३.
अनन्तरशब्द १.१.७. ८१९.
अनन्तरा १.१.४३. १०१ ; २.४. २१६ ; ४.
 १७. ३१९ ; ३.१. ६७. ५९.
अनन्तरादि १.१.४९. ११९ ; ४.३. १२०. ८१९
 १ १२१३ ; ५.२. १४. २०१२२३
 ; ३१९ ; ५.२. १४. ३९१.
अनन्तरादियुक्त ५.२. १४. ३९१ ; ३९२.
अनन्तरार्थ १.२. १७. १९८ ; ४.१. १२८. ३३३.
अनन्तर्हित १.१. ७. ५९.
अनन्तिक ८.१. ५५. २२२२ ; ५६८.
अनन्तोदात्त ४.१. ५. २२३ ; ५. ४. ११३. ४४२.

अनन्तोदात्तार्थ ४.१. ५. २२३ ; ५. ४. ११३.
 ४४२ ; ११५. ४४२.
अनन्य १.१. ३. ४४ ; १३१२५२६ ; २।४।६
 २८. ३।१२ ; ३. ४. २१. १७३ ;
 ७. १. १. २३६ ; २. ३. १८१९१२०१२० ;
 १०६. २।२।५।६।९ ; ४. १. ३. ४४ ; ५५.
 १०१११११११५१६ ;
 ८. १. १८. ३७२ ; २. ७. १३११११८ ;
 ४२. ३९५ ; ६२. १२१३ ; ८५. ४४७ ; ८६.
 ७।८।८।९.
अनन्यत्व १.१. ३. २३१२४२५२६१२७ ; ३।४।
 ७ ; ४७. ११६ ; २. २. ८. १९११० ; ४८. २२५ ;
 ६. १. ७. ५० ; ७. ४. ८३. ३५८.
अनन्यनियमार्थ १.१. ३. ४५.
अनन्यविकार १.१. ३. ४४ ; ६. १. १३. २१
 ११२० ; १।१०।१५।२१ ; १९।१९ ; ३७.
 ; २३ ; ३७.
 ३१ ; ८. २. ८०. ४१६.
अनन्यसदेश ६. १. १३. २११२२२३.
अनन्यार्थ ६. ४. १. २. २२५ ; ७. २. ३. २७३
 २८० ; २८१ ; ८. ३. ५६. ४४८.
अनन्यार्था ७. २. ३. २८३.
अनन्ध ३. २. १. २५. १२३.
अनन्य ५. १. ११९. १५।१६ ; ८. ३. ७. ३९९ ; ६५.
 ४४३ ; ६९. १७६.
अनन्यपूर्वक ३. १. १. ७. ७५.
अनन्यत्व ३७ ; ३५ ; १. १. ३. ५९ ; ६९. १७९ ;
 ८. ३. ६५. ४४३ ; ८५. ४४६.
अनन्यत्वकर १. १. ६९. १७६ ; १८०.
अनन्यप्रकृति १. १. ३९. ७१२.
अनन्यप्रकृतिवचन १. १. ३९. ९७.

अनन्यवत् १४१५१६ ; १११५६१३६; २०
 ४८५५०१; ४१०३२३५; ६१६९
 १५; ४१९२३८; ८३८५४६

अनन्या ११६९१३३

अनन्यार्थ ३३; ११३३३; ६३१५१; २०
 ४५२१९; ३१३६६; ४१९३२५१;
 ६११०२७; १६२१०३; ७४१००
 ३३

अनन्यादेश ८१२६ २२२४ ११२
 ३७३; ३७३

अनपगत ५२४८३३३

अनपत्य ४११४५२६०; ६३३५१५५

अनपत्यता ५१११९३६८

अनपवर्ग २१२४३८४; ३२१२३१२३

अनपवृक्त ३२१२३ २१२१

अनपाय ७; १५; ११२००५; ४६११२;
 ५६१३६

अनपायोपजनविकारिन् ८२१०६४२०

अनपुंसक ११३१५१

अनपेक्षा ३१२६३५

अनभिधान ११६९१३३; १३८;
 २२५४०; २४४२४; ३१०
 १६१७०; १११११२१२११३; ७१
 १११०;

३१७ १७१९१९ १३ १६
 १२ १३; १५२५;
 २२ ६७८; २१९६; १४१३३३;

३१९१३६; ४२६१३३; २६
 १११९१९१२१२४ ३३३८८
 १७५ १७५
 १३१३१९८१९८

४१८२३३३; ९३ २३२४; १६८
 २६९; २१२७१; १०२७४ ३२५

१११२ २३१२३ २८८
 ३०७; ३९ ३०८; ४२३०९; २०
 ३३ २३११५ १३
 ३१९; १५५; ४८३३३३;
 ५१९३५९; १९ २६१२६
 ३७
 ३५६; ५८ ३५६; ७२ ३५८; ९० ३६०;
 ११९ ३६८; २४७ ३८२; ६५ ३६७;
 ८५ ३८९; ९४ ३९३; ९६ ३९५; ११५
 १०१११ १७
 ३९८; ११६ ३९८; ११८ ३९९;
 ६३११२१

अनभिनिर्वृत्त ११५५१; ६१३१३२; ३७
 २१८१११११ ४
 ३३; ४२२१९१; ८३
 १५४२६

अनभिनीत ३३१३२१५९

अनभियुक्त ३३१५११३

अनभिरूप १४४३३१

अनभिहित २२२४ २१२२२४ २१
 ३ ४५ १० १६ ८१३
 ; ४४०; ४४१; ४४२; ४३ ४६२;
 ७१ ४७०; ४२६ १२१५१७७२०१२३१
 २५ २१७१६१२१११७ १७५
 ; ५१५९
 ३५५

अनभिहितत्व २२२४४२१

अनभिहितवचन २३१४३९; ४४०; ४४३

अनभिहिताधिकार २३१ १६१५१२५
 १६१८

अनभिहिताश्रय २३१४३३; ३४२६
 १३१११९८१७१२३१२ २३३७८
 १२१३१७७१८

अनभ्यस्तप्रसारण ६१३३३६

अनभ्यस्तप्रसारणार्थ ६१३३३६

अनभ्याश ६३७०१६८

अनभ्याशमित्य ६३७०१६८

अनभ्यास ६१८१२

अनभ्यासविकार १.१.६५.१७०.

अनभ्युपाय ५; ६.

अनय ५.२.९.३७३.

अनरिप्रतिष्ठित ३३.

अनर्थ १११७२३; ३२; ५.२.७२.३८७.

अनर्थक १७ ९ १०१९६ १९ ११२६१६
२; ५; १७; २४; ३०; ३२;
२३१२१२१५१२०१२१२२१२३१२४ १०;
३२;

२०१२५ ८१२१७ १५
३३; ३४; ३५;
१.१.१. ३३३३५ १२ ३. ७.१३३

२०१२१ १७ २३ १ ८१२०
; ४९; ५.५४; ६.५६; ९.६२;
१३.१७०; १४.७०; २०.७४; २२.७५;

२३.८१; २६.८४; २९.९२; ३६. ९३;
३४.९२; ५०.१२२; ५६.१३६; ६५.१७०
७११११८१२४ १२३ १२४ १२५ १२६;
; १७१; ६८.१७५; १७६;

७२. १५१५१२०१२१२२१२३ २.६.
१२५; ९.१९६; १८.१९९; २६.२०२
६१७ १५१९१२२ १७३ २०

४५. १५१६ ११३२१२३१२६ ११०
२१७; २२९;
४९.२२५; ६४.२३५; २४०; ३.१.

२५३; २.२६०; ४.२७.३२८; २.९.३२९;
६०.३४२; ८०.३४५; ३४६; ९३. ८१७८
१३११४१५१६१७७१७

२.१.१.३६४; २४.३८३; २९.३६४;
३०.३८५; ३१.३८६; ३६.३८८; ५१.

३९५; ६९.४०२; २.६.४१०; १४.४१५
१५; २४.४२१; २९.४३३; ३.१.४३९;
४३३; १९.४५३; ३५.४५७; ४३.४६९;

६५.४६७; ४.१२.४७६; ६६.१११२१
१३११४
; ८१.४९६; ८२.४९८;

३.१.१.१. २. ३; ७.१२; १३; १४;
९.२०; १२.२२; १९.२७; २२.३०; ३४.

२३; ४.५१; ८३.६३; ९.७४; ११२.

१४ ८५; १३१.८९; २.५६.१०५; १२४.
१११२ १२५; १५०.१३३; १३४; ३.१९०

१४६; २०.१४६; ३६.१३८; ५८.१५०;
१२३.१५६; १३६.१६१; १४२.१६३;

१४५.१६४; १५१.१६५; ४.८.१७१; ३७.
१७६; ७७.१८५;

४.१.१.१९२; ७.२०२; १४.२०५;
१५. १९१२३ २०८; ५४.२२१; ७९.२३३; ८२.

५११०११५ २३४; १०४.२५३; १३०.२५९;
१४५.२६०; १४७.२६०; १५०.२६१;

१६३.२६६; २.१.२७१; ३८.२७८; १००.
६१३ २९३; १२४.२९९; ३.२२.३०४; ३९.

३०८; १०१.३१५; १०४.३१६; १२७.
३१९; १६३.३२७; ४.२४.३३०; ५९.

१४१५५ ३३२; ७६.३३३; ८२.३३४;
४.१.२८.३४८; ३४९; ५८.३५३; ७६.

३५७; ८०.३५९; ९६.३६१; ११३.३६२;
११४.३६३; २.७७.३६८; १४. १३१९

३.१०.४०२; १९.४०६; ४८.४११; ९३०.
४२७; ४२८; ४.१.४३०; ५.४३१; ५७.

४३७; ८८.४४१;
६.१.८.१९२; ३७.३९६; ६७.४५; ७७.

५४; ८६.६६; ९५.७०; ९६.७६; १०२.
७९; १०८.२१२४; १२५.८६; १२६.

८३; १५८.९९; १६१.१०९; १६२.१०३;
१६६.१०९; १६७.१०५; १०६; १७४.

१०८; १०९; १८६.११२; ११३; २.११०.
१२३; १२४; ४९.१२७; ५०.१२८; १३९.

१३५; ३.१.११६; ७३.१६९; ७६.१७७;
७९.१७०; ११६.१७२; ४.१.१८०; १४.

१८४; १६.१८३; ४२.१९७; ७४.२०८;
 ८७.२१०; १००.२१३; १०१.२१३;
 १०४.२१३; ११०.२१५; १२३.२१७;
 १३२.२२३; १४१.२२५; १४९.२२८;
 १७४.२३३;

७.१.१.२३५; १२.१८१९; २७.
 २५१; ५०.२५८; ७३.२६६; ८६.२६९;
 ९०.२७५; ९६.२७५; २.५९.२६८; ३.
 १५.३२३; ४७.३३७; ५६.३३९; ६१.
 ३३२; ६६.३३३; ११३.३३९; ४.१.
 ३५५; २.३३५; ७५.३५६;

८.१.१.३६४; २.०१२११२२; ८.३६७;
 २८.३७४; ७०.३८१; २.२.३८७; ८.३९५;
 ३८.४०४; ५६.५१०१११; ५९.४११;
 ७२.४१३; ८५.४१७; ८६.४१८; ३.१७.
 ४३७; ५९.४४१; ८५.४४६; ८८.४४७
 १३; १०५.४४८; १०८.४४९; ४.२.४५३;
 ३.४५५; १६.४५८.

अनर्थकग्रहण १.३.१.२५३.

अनर्थकत्व ३६.

अनर्थगति १४१७१२३; ३२; १.२.४५.२२२.

अनर्थान्तर १.१.५६.१३७; २.३.१.४३९; ५.
 १.५९.३५६.

अनर्थान्तरवाचिन् १.४.९३.३१८.

अनर्थिका ७.२.९८.३०६.

अनल १.१.५६.१३३.

अनल्पमति १.४.५१.३३५.

अनल्लाधि २९; १.१.५६.१३३; १३२१
 १३५; २४२५१२५; १२; १२१२०१
 २१२३१२५; ४५६; ६.१.४५.३१; ९३.
 ७१; ८.३.१७.४२७.

अनवकाश १.१.३.३६; ४.५६; ५.५९; ५५;
 ४६.११३; २.५.१९३; ९.१९७; २७.२०४;
 ६४.३३६; २२२; ३.१२.२७२; ३५६; ४.१०
 २९६; २९७; ५।११।१२।२३; २९९;
 १४; १४; २।२४; २३; ३०३; २.३०५;
 ३०७; ३१०; ५६.३३३;
 ६०.३३२; ९९.३३९; १०९.३५५;
 २.१.३.३६७;

३.१.८.१६; ३१.७।१३; ४५.१३;
 ११.७२; ८५.१८८;
 ४.१.१३.१७।१८; १५५.२६३; २.
 १०४.१३।२१; १३०.३००; १५६.३२६
 २०।२४;
 ५.३.६८.२३।२३; ४.१५४.४४३.
 ६.१.३०.२५; ९३.७५; १०८.१८;
 १९२.११४; ४.१३.७।८; ४२.९।७;
 ७.१.३४.२५४; ८२.२६९; २७०; २.
 ३.२८०; १००.१२।१५; १०६.३११;
 ११५.३१२; ३.९२.३३९; ४.९.३।७;
 ५५.११।१३; ३५२;

८.२.१.३३५; ७.३१३; २३.४०९;
 ६२.४११; ७२.४१२; ३.७९.४४५.
 २.३.१.४४३;
 ३.१.३१.४७; ४५.५१; १०४.१३।२१;
 ४.३.१५६.१३।२३;
 ६.१.३०.२५; ९३.७५; ४.४२.१९७;
 ७.१.८२.२६९; २७०; २.१००.३०८;
 ११५.३१२; ३.९२.१३।१५।१७; ४.८२.
 ३५७;
 ८.३.७९.४४५.

अनवकाशत्व १.१.५.५९; ५५; ६७.१७४; २.
 ५.१९२; ४.२.३०३; ४२.३३१;
 २.३.१.४४३;
 ३.१.३१.४७; ४५.५१; १०४.१३।२१;
 ४.३.१५६.१३।२३;
 ६.१.३०.२५; ९३.७५; ४.४२.१९७;
 ७.१.८२.२६९; २७०; २.१००.३०८;
 ११५.३१२; ३.९२.१३।१५।१७; ४.८२.
 ३५७;
 ८.३.७९.४४५.

अनवकाशत्व १.१.५.५९; ५५; ६७.१७४; २.
 ५.१९२; ४.२.३०३; ४२.३३१;
 २.३.१.४४३;
 ३.१.३१.४७; ४५.५१; १०४.१३।२१;
 ४.३.१५६.१३।२३;
 ६.१.३०.२५; ९३.७५; ४.४२.१९७;
 ७.१.८२.२६९; २७०; २.१००.३०८;
 ११५.३१२; ३.९२.१३।१५।१७; ४.८२.
 ३५७;
 ८.३.७९.४४५.

अनवकाशा १४.१.२१^{१४}; ५६.३२^{२२}; ११.३४^{१५};
२.१.३.३७^७; ३.१.४^३; ८.३.३४.
१०११२
२३०.

अनवकृति^० १.३.१०.२७^०.

अनवन १.३.६६.१७^{१७} २१०.

अनवन^० १.३.६६.२१^{१५}.

अनवयव १.२.६४.२४^{२३}; २.४.४.३०^{२५};
६.१.८४.५^{१५} २३ ५१०१३ ६.१.४.
३६५.

अनवयवामिधान ८.१.४.३६^{१७}; १२.३६^{१५}.

अनवर्ण ६.३.१७.१७^३.

अनवर्णान्ति ४.१.१.११^८.

अनवस्था २.१.१.३६^{१७}; ३५.३६^३.

अनवस्थान १.२.३०.२७^७.

अनवस्थित १.१.५६.११^०; ३.१.४३.५०^{२७}; ७.
२.१०.२८^{१८}; ४.१.३४^{१४}.

अनवस्थितपदार्थक १.२.३०.२७^{२१}; ८.२.८४.
७१७.

अनवस्थितपदार्थकत्व ८.२.८४.४१^७.

अनव्यय १.४.८०.३६^६; २.१.५.३७^८; २.२०.
४१८; ३.२.५६.१०^५; ६.३.५०.१६^{१६};
८.३.३८.४३^२.

अनव्ययीभाव २.१.२.३७^६.

अनस्र ६.१.१३.२१^१; १७.२७.

अनसन्तात्रपुंसकाच्छन्दसि (पा. सू.) ५.
४.१०३.४१^१.

अनसूयत् ८.१.८.३६^७.

अनस्तक्षन् ६.१.१३.२१^{२३}.

अनस्थिक २.४.८.४७^४.

अनहोरात्र ३.३.१३६.१६^१; १३७.१६^{११}.

म. भा. श. को. ७

अनाकार ६.१.१३.२१^२; २२.

अनाकारान्तत्व १.१.५५.१३^२; १.३.१.३६^{२४};
३.१.२५.३०^३; ४.१.१.१३^१.

अनाकृति १.१.१.३६^६; ३५; ४०.

अनाकृतिता १.१.१.३६^६.

अनागत ३.२.१२३.१३^६.

अनागम ८.४.२.४५^३.

अनागमक १.१.२०.७^२; ४६.११^२.

अनाङ् १.१.१४.७^४; ७१.

अनाङ् ६.१.८.६^३.

अनाङ्पूर्व ७.२.२८.२१^०.

अनाजिगमिषु १.१.२१.३७^३.

अनाढ्य ३.३.१२७.१५^७.

अनात्वभूत १.१.२०.३३^३; ७१^८.

अनादर १.४.६३.५६^७; २.३.१७.४५^७.

अनादरग्रहण १.४.६३.३६^१.

अनादरप्रसङ्ग १.४.६३.३६^४.

अनादि ३.४.१०२.१८^६; ७.१.३.२४^२; २.८०.
२३^३; ४.५०.३५^३; ८.१.१८.११^३ ३७^३
१४.

अनादित्व ४.१.१५५.२६^३; १५८. ११^१ २०१
२५; २.११. ११^१ १६; ३.१५.३०^३ ११^१ २०१
२३; २३.३०५. ११^१ १४; ७.१.२. १३^१ १६.

अनादिशेष ७.४.६१. ७१^१ २०.
३५^२.

अनादिष्ट १.१.५७.१६^६; ३.२.३. ७३^५; ६.१.
१२. ११.

अनादिष्टार्थ २.४.३६. ४८^४.

अनादेश ३.४.६७. १७^७; ७८. २३^६; ४.१. ७८.
२३०; ५.२. १०. ४०^२; ६.४. १६. १७^१ १११
२०१ २०१ २१

अनादेशग्रहण ७.२.८८. ^{१७१९८} ३०४८.
 अनादेशत्व १.१.५६. ^{१९७} १३६.
 अनादेशादि ६.१.१. ^{१७} ४.१२०.२१८.
 अनाद्य ६.१.२. ^{१८} १.
 अनाध्यान १.३.६७. ^{२१५} २१२.
 अनानन्तर्य ७.१.३. ^{१२} २.४२.३३०; ८.३.
 १३.३१२२.
 अनानुपूर्व्य १.१.५८. ^{२६} १५२.
 अनान्तर्य २३; १.१.५०. ^{१२५} १२५.
 अनाप् १.३.१. ^{२५३} ६.४.५४०. ^{१५१९६१९६१} २२२.
 १८.
 °अनाप् ६.१.८५. ^{६३३} ६३३.
 अनाप्यकः (पा. सू.) १.१.३५. ^{१७०} १७०.
 अनाम् ८.४.४२. ^{१७१७} ४६३.
 अनाम् ८.४.४२. ^{१६३} ४६३.
 अनारम्भमाण १.१.४४. ^{१०५} १०५.
 अनारम्भ १.१.४. ^{२३} ५.१.५९. ^{३५५} ३५५; ६.१.
 ७.१२; ६.५. ^{२१} ३.३४. ^{१५०} १५०; ७.१.७४.
 ३६७.
 अनारम्भसम ६.१.२. ^{१२१४} ६.
 अनारम्भ्य (अ.) ७.२.८. ^{१८२} २८२.
 अनार्जव ३.१.१४. ^{२४} २५.
 अनार्थ ६.१.१२९. ^{१६} १६.
 अनालमर्थ्य ३.३.१३२. ^{१५१} १५१; ^{१३} १३०.
 अनालिङ्गन ३.१.४६. ^{११४} ५४.
 अनावादि २.३.१७. ^{१५०} १५०.
 अनाशित्त्व ६.२.१४८. ^{१३७} १३७.
 अनाश्रय २.४.३५. ^{११३} ४३३; ^{२३} २३.
 अनाश्रितत्व १.१.५६. ^{१३६} १३६; २.६.४. ^{६७} ६७.
 अनाश्रिता १.२.६४. ^{२६७} २६७.
 अनाश्रित्य (अ.) १.३.१. ^{२५७} २५७.

अनाश्रयिमाणा १.१.५७. ^{१२६} १५१; ३.१.
 ३.६.
 अनासिका ४.१.५५. ^{२३२} २३२.
 अनास्य १.३.२०. ^{२७६} २७६.
 अनाहत ६.२.१४८. ^{१३७} १३७.
 अनाहत्य (अ.) ७.१.९६. ^{६१८१५१५} २७४.
 अनाहन्तु ३.२.८४. ^{१३२} १३२.
 अनिक् १.१.३. ^{१३२५} १६१६; ४८. ^{१५१५५} ११७.
 १५; ७.२.११५. ^{३१३} ३१३.
 अनिकार १.१.३९. ^{९७} ९७.
 अनिगन्त १.१.३. ^{२१५१८} ४.
 अनिगन्तप्रकृतिस्वरत्व ६.२.५२. ^{५१२९} १२९.
 अनिगन्तवचन ६.२.५२. ^{१३९} १३९.
 अनिगन्तस्वर ६.२.५२. ^{१३०} १३०.
 अनिगन्तोऽञ्चतावप्रत्यये (पा. सू.) ६.२.
 ५२. ^{१३१११७१२३} १२३; ^{११} १३०.
 अनिगर्थ ७.२.५३. ^{२८९} २८९.
 अनिघात १.१.६३. ^{१५१७} १६६; २.४.८१. ^{४१६} ४१६;
 ८.१.३५. ^{३७२} ३७५; ^{१७१८} ३७५; ^{११२} ५६.३७८.
 अनिघातकारण ८.१.५६. ^{३७८} ३७८.
 अनिघातप्रतिषेध ८.१.३९. ^{१६१७१८} ३७५.
 अनिघातप्रतिषेधाभिसंबन्ध ८.१.३९. ^{३७५} ३७५.
 °अनिघातसिद्धि २.४.८१. ^{४१६} ४१६.
 अनिच्छत् ८.२.९२. ^{४२०} ४२०.
 अनिच्छार्थ ३.३.१०७. ^{१११} १११.
 अनिद् (पा.श.) १.१.४. ^{५२} ५२; २.७.१९५; २२.
 २०१;
 ३.१.४३. ^{१९} १९; १९१९१९१२०१२०१
 २११२२१२२१२३; ४५. ^{१५२२२२} ५३;
 ६.१.१. ^{११} ११; ९.१. ^३ ३; १८७. ^{१११२} ११३;

४.२२. १२१५१७ ; ५१.२०२; ५२.२०२
 १२१२
 ;
 ७.२.६२. ११२२२२ ११२
 २९८ ; २९९; ३.५९.
 १८१८१९
 ३३१ .

अनिद्वय ३.१.२३.५०; ४.५.५३; २.१३५.
 ७।८।८ १२११५
 १३१; १३९. १३२.

अनिद्वयभाव ६.४.५२.२०२.

अनिद्वयश्रय ३.१.२५.५३.

अनिद्वयश्रयत्व ३.१.२५.५३.

अनिद्वयचन ३.१.२५.५३; ५०; ५३; ७.२.२०.
 २८८; २९.२८८.

अनिद्वयान्त ८.३.११०. १६१९८.

अनिद्वयान्तत्व ८.३.६५.२२.

अनिद्वय (पा. शा.) ५.१.११६.३६३; ८.४.२०.
 १५१६१६१२१
 २५९

अनिद्वयपर १.४.६२. १२११५१६१९
 ३२३

अनिद्वयत्व २.४.८५. १६१९६ ३.१.२२. २३।२३।
 २३ ; ४.८२. ७।७।१२ १८३ ; १८२.

अनिद्वयत्व १।२२ ; १.१.२.५३; ११. १।२।२।३।
 ३९.६९; २.६२.२५; ३.६०. २।५।२२ ;
 ४.८५. ८।९।१०।११ १।६।७।८ ५०२ ;

३.१.३. २१।२३।२३।२२।२२ ११।
 १२।१२।१२ २१. ६।७।८।९ ; २.३. २।१।
 १५।१६ ; ४.२. २२।२३।२४।२५।२६ ;

४.१.१५५.२६३; २.६६.२८५;
 ५.२.५२.३८५;

६.१.१. ७।८ ५।६ ९. २०।२२।
 २५।२५ ; १७. २१।२३ ; ४.५.३५ ; ३।५ ;

८.५.६१ ; ९१.७१ ; १०८.६।८ ; १२७.
 ५।६।७।८।९ ; २.११७. २१।२२ ३.११२.

१७५; १७६; ४.२७.२०० ; १०१.२१९;
 १२०.२१९; १३०. १६१८।१८
 २२१ ;
 ७.१.२.२२१; २३.२२५; २.३.२८०;
 ६७.३०१; ४.१. १५।१६।१६
 ३४५ ; ९३.३६०
 १३।१३
 ;
 ८.२.६. २।३।७।८।९।१०।१०।२।२।३।५ .

अनिद्वयता ४.२.६६.२८५.

अनिद्वयत्व १२ ; १.१.२.२.१०३; १६।१७।
 ६२.२२५; ६६.२८५.

अनिद्वयभाव ४.३.३९.३०३.

अनिद्वयविज्ञान १.१.५६.१३६.

अनिद्वयसमासता २.२.१९.२१२.

अनिद्वयता १२।१९ ; १.२.६.२.२५; ३.१.२.२१.
 २८; ४.३.१०१.३१५.

अनिद्वयत्व ६.४.२३. २३।२३ ; २.२.११२.

अनिद्वयतां हल उपाधायाः विद्वति (पा.सू.)

१.१.५७. २३।२३ ; ३.१.२.२.५९; ७.१.
 ५९.२६९; ६५.२६२.

अनिद्वयपात २.३.२.२.२५.

अनिद्वयपात्य ६.१.२०७.१७।१८ ; ७.२.२७.२८१;
 ४.६५.३५५ १।२।१।१।६।७।८।९ ; ८.१.१५.३७१.

अनिद्वयमित्त १.१.२.२.५३; २०.७५; २.२.३३; ३९.
 ११।१७।२१।२२ १।५।७।१०।११।१५।
 १७।२१।२३।२५ २।४।६।८।१०।१२।१४।

१७।२३ ; ६.२.१६.२३।२४ ;
 २.४.८१.२३; ३.१.३६.२६; ४.५.

२०;
 ५०;

७.२.१०१.३०९; ३.११९.३४३;
 ८.२.२.३८६; ३.१५.२१५.

अनिद्वयमित्तत्व ७.३.११९.३६३.

अनियत १.१.३.२३१६ ; ३.१२.२७६
२५१२७ ; ४.१०८.२५१ ;
२.३.५०.१६१२३१५ ; ३.४.२१.१७३.

अनियतदेश ३.१.२.३०.

अनियतपुंस्का ४.१.१३१.२५९.

अनियतवृत्ति ५.२.२१.३७२.

अनियतस्वर ३.१.३.६ ;

अनियन्तुर्कृत्क १.४.५२.३३७ ; २.२.३४.
१३५ ; २.१३ ; ४.१.९३.२३३.

अनियोग ६.१.९४.१७१७

अनिरवसित २.४.१०.३२१२१५७१८१.

अनिर्ज्ञात १.२.६९.२५३ ; २.१.५५.३९७११
१२ ; २.२५.४२७ ;
३.१.१.१७१७ ; ५.२.४१.३७१३ ;
३.६७.२३११३१६ ; ९३.२२८.

अनिर्ज्ञातज्ञानार्थ २.१.५५.३९७.

अनिर्दिश्यमान २.१.५५.३९७ ; ३९८.

अनिर्दिष्ट १.२.४५.५६१७८ ; २.१.५५.३९७ ;
३९८ ; ३.१.४३९ ; ६.३.२५.१४८ ;
८.४.२.४५३.

अनिर्दिष्टार्थ ३.२.४.९८ ; ६७.१७७ ; ३.१९.
१४५ ; ४.९.१७३ ; ६.१.१६२.१०३.

अनिर्देश १.१.७१.१८२ ; २.४३.२१५ ; ३.१०.
२६८ ; २६९ ;
२.२.५.१०९ ;
५.१.९.३३९ ; ३४० ; ७२.३५८ ; २.
४५.३८० ; ७९.३८६ ;
६.४.२२.१९२ ;
८.४.१४.४५७ ; ४५८.

अनिर्देशार्थ १.१.४०.१११२ ; ३.११.२७१ ;
२.१.१.३५९ ;

४.१.८३.२३५ ;

५.१.१.३३६ ;

६.१.१५९.४९८ ;

८.३.३७.२३१.

अनिवृत्त ३.२.११८.१२१ ; ६.३.३४.१५१ ;
१५२.

अनिवृत्तत्व १.३.१२.२७५ ; ६.३.३४.१५१ ;
२१ ; १५२.

अनिवृत्ति १.४.५६.३२० ;

२.१.३.३७७ ;

३.१.९४.७८ ; १०८.११५ ; ३.१२.

२३३६ ;

४.३.१३२.३२१ ; ३२३ ; १४३.३२४ ;

६.१.२.७११११.

अनिष्ट १.१.५२.१३० ; ३.१.२५४ ; ४.३३.
३२३ ; ८०.३४५ ;

२.२.२९.४३१ ; ३०.११० ; ४.३५.

४८३ ; ७९.४६६ ; ८५.५०० ;

३.१.२.२ ; ३१.१७१७२० ८०.६२ ;

३.१६३.१६७ ; ४.६७.१७३ ;

४.१.७९.२३३ ; १०.२१६ ; ५.२.६५.

३८७ ; ४.४२.४३६ ;

६.१.४५.३३३ ; ४९.३८ ; २.५०.१२८

२३ ; ४.१४.१८१ ; ८२.२१० ; १०१.

२३४ ;

७.१.३७.२५५ ; ५८.२६१ ; ९६.

२७३ ; २.३५.६१८ ;

८.२.१६.३९१ ; ३.१२.४२४ ; ८२.४४५.

अनिष्टत्व ३.३.५८.१५० ; १३६.१६२ ; ४.
२.१००.२१२.

अनिष्टप्रत्यय ४.१.९०.२४२.

अनिष्टप्रसङ्ग १.१.५२.१३०; २.२.२९.४३४;
३.१.३१.११; ६.१.१३५.९६.

अनिष्टशब्दता १.४.६२.३१४; ८०.३१५.

अनिष्टशब्दनिवृत्त्यर्थ १.४.६२.३१३; ३२४;
८०.३१५.

अनिष्टा ३.४.२४.१७३.

अनिष्टादर्शन १.४.८०.३१५; २.२.३०.४३५.

अनिष्टार्था ६.१.२.१६.

अनिष्टिह ८.२.१०६.४३१.

अनिष्टा ८.३.७४.४३१.

अनिष्पन्न ३.३.१३३.२२/२२.

अनीक ५.४.३०.४३२.

अनीकार ४.१.४८.२१८.

अनीत् ६.३.४३.१५९.

अनीप्सित १.४.५०.१९/१९/२१/२२/२३.

अनु (ज.) १.३.५८.१५; ४.८.४.३४६; ३४७;
९०.३१८;

२.३.८.११६; ४३.४५९;

३.१.३.१६; ४०.३३३;

६.३.९८.१७३;

७.३.७१.३३३.

अनु° (उ.) १.३.१२.२७५; ७८.२९३.

अनुक ५.२.६०.३८६.

अनुकम्पा ५.३.७४.४३२.

अनुकम्पित १.४.१८.३३८; ५.३.७४.४३२.

अनुकम्पितक ५.३.७४.४३२.

अनुकरण (पा. शा.) १९; १५; १७/१९; १.

३.४.८.२८३; ४.६२.३४३; ८०.३१५;

६.१.९९.७७;

८.२.४६.३३/३३/५१९.

अनुकरणशब्द २१.

अनुकरणाकृति १.४.६२.३१३.

अनुकर्ष ५.१.८.४.२१/२२.

अनुकर्षण ८.२.३८.४०४.

अनुकर्षणसामर्थ्य ८.२.३८.४०३.

अनुकर्षणार्थ १.१.३.११; ३.९३.२१५;

२.२.४.४०८; ४०९; ३.३२.४५३;

५.१.१२०.३६९; २.४.३७२;

६.१.९०.७०;

८.२.३८.४०५.

अनुकीय ५.२.६०.३८६.

अनुकुर्वत् १८/१९/२१/२२/२५/२७.

अनुकूल ६.२.१२१.१३४.

अनुक्त १.२.६४.२११; २१२;

२.२.२३.४१८; ३/३/१९/७८; २४.४३३;

२९.२०/२१; ३.१.४३९; ४०; ४११;

४.१.३.२००.

अनुक्तग्रहण ३.३.१२३.१५६.

अनुक्तत्व २.२.२९.४३३.

अनुक्ता ८.१.१.१३/१७/१९.

अनुक्रमण २.१.५८.४००; ४.२.७०.२८७;

८.३.३४.४३०.

अनुक्रम्य (अ.) १.३.६०.२८५; ४.१.२१५.

२५; २९९; ३.१.३१.४०.

अनुक्रान्त १.१.२७.२७; ७२.१८६; ४.१.०.४.

३५१;

३.२.१३५.१३१;

६.१.१०२.७८;

७.१.२८.२५१; २.८.३८२.

अनुक्रान्ता ८.२.१.३८५.

अनुक्रान्तापेक्ष ३.३.११४.१८८.

अनुगङ्गम् (अ.) २.१.१६.१८/१८.

अनुगत ५.४.१५५.४^{१३}.
 अनुगन्तत्व ७.२.१०. ^{१७/१९/२२} २८३ ; २८४ ; १३.
 २६६.
 अनुगन्तव्य १.२.६४.२४^७ ; ३.१.८.११^१.
 अनुगम्य ५.१.५९.३५^३ ; ३५६.
 अनुगम्यमान १.१.३८.१८^{१८}.
 अनुग्रहीत ६.१.१६८.१०६^{१३}.
 अनुग्रहीतव्य ३.१.२६.३५^३.
 अनुचरण ३.१.१०८.२^{११}.
 अनुच्चारयितुम् (अ.) ७.३.१०८.३३^०.
 अनुच्चार्य (अ.) १.१.४९.११^{११}.
 अनुच्छित्त्य (अ.) ^{१०}.
 अनुच्यमान १.१.३.४^{१३} ; ५.१६ ; १४.७^७ ; २२.
 ७^८ ; २६.२५ ; २७.२^१ ; ४९.११^{१०} ; ५१.
 १२^६ ; ५७.१२^६ ; २.१.११^१ ; २.२७.
 २०^४ ; २८.२०६ ; ४१. ^{१६/१९} २१^३ ; ६४.
 २०^{१२} ; ३.१.२५^{१७} ; ६२.२२^७ ; ६७.
 २१^१ ; ४.२३.३३^३ ; ८४.३^{१३} ;
 २.१.१.३६^६ ; २.३७^५ ; ५५.३१^७ ; २.
 २४.४२^१ ; ३.२०.४५^३ ; ४२.४५^१ ; ५२.
 ४६^५ ; ४.७९.४६^६ ;
 ३.१.१.३^५ ; २.६ ; ३.२०.१२^७ ; ४.२६.
 १७^१ ;
 ५.१.५९.३५^३ ; २.२८.३७^६ ;
 ६.१.१२.१^२ ; ८५.६० ; ३.१.१४^१ ;
 ४.१.१७^८ ; २२.११^१ ; ४२.११^३ ; ७४.
 २०^३ ;
 ७.१.३३.२५^३ ; ७.२.२६^८ ; २.६२.
 २१^९ ; ६७.३०^० ;
 ८.१.१.३६^२ ; १७.३७^२ ; २.८.३१^५ ;
 ३.५८.४३^९ ; ४.२.४५^३ ; ३.४५^५.

अनुज्ञात २.१.२६.३८^१ ; २.२४. ^{२३/२३/२४} ४^१ ;
 २४.
 अनुद् ६.३.७६. ^{२२/२२} १६१.
 अनुत्तरपद ७.१.२१.२४^७ ; ८.२.८.३१^३ ;
 ३१^५ ; ३.१५.४३^६.
 अनुत्तरपदस्थ १.१.४१.१००^२ ; ८.३.४५.
^{२१} ४३^५ ; ^{१/१६} ४३^६.
 अनुत्तरलक्षण १.१.२१.७^७.
 अनुत्तरलक्षणत्व १.१.२१.७^७.
 अनुत्पत्ति ^७ ; ३.१.२. ^{५/६} ५ ; २६. ^{२१/२४} ३३ ; १४.
^{५/६} १६/१६/१०/११/१२ ;
 ४.१.३०.२४^१ ;
 ५.२.१२.३७^३.
 अनुत्पत्त्यर्थ ३.१.२.५.
 अनुत्पन्न १.१.६७.१७^५ ; ३.२.१२४.१२^७.
 अनुदक ३.३.१२३.१५^६.
 अनुदर ६.२.१०८.१३^३.
 अनुदरा १.४.२४.३२^७ ; २.३.५०.४६^३ ; ६३.
^{२१} ४६^८ ; ११०.११^३ ; ६.३.४२.१५^७.
 अनुदात्त (पा. श.) १.१.१.४^१ ; २.३१.२०^८ ;
 ३२. ^{१५/१६/१९/१७} २०^८ ; २४ ; ३३. ^{७/१३} २१०
 १६ ; ३९. ^{१५/१५/१५/१५} २१^२ ;
 २.४.८५.५६^१ ; ५०^२ ;
 ३.१.३. ^{७/८/१३/१७} ६ ; १११५५१८ ;
 ७/८/१२/१३ ; १८ ; ३४.४^६ ; ४४.५^१ ;
 ७८.६^१ ; ४.१०३. ^{२/०/२३} १^८ ;
 ६.१.१. ^{२४} ४ ; ६.१^३ ; ९.२^२ ; १५८.
 २/२/४/४/४/४/३ ३/५/१८/१८/२/०/२०
 ; १८ ;
 ५/१/९ १४/१७/१८
 १६/९ ; १६१. १०१ ; १०^३ ; १०^२ ;
 १८६.११^५ ; ११^२ ; १९०.११^३ ; २२३.
 १८/१९
 १२० ; ४.६२.२०^६ ;

७.२.१०.२८३; ८।९।१४।१६।२२;
 ५।१।१।२८५; ४. ८।१।२।४।२।४. ३; २१६; ७३.
 ३०२; ३.७.४.३३४; ४.४६.३५०;
 ८.१.२७.३७५; ७०.३८१; ७२.
 ३८३; २.४.३८८; ३८९; ६.३८९; ३९९.
 अनुदात्त° (पा. श.) १.२.१०.२६८; १२.
 २७५; २७६;
 ३.४.६९.२१।२।२।३।२।४;
 ४.२.४५.२८०;
 ६.१.१८६.११२.

°अनुदात्त (पा. श.) १.२.३१.२०७; ३३.
 २१०;
 ३.१.३.१०;
 ६.१.८५.६१; ३.७८.१७०;
 ८.२.६.१।१।२।१.१।१।३।१।६।१।९।१।
 २।१।२।४. ३९०
 ; ३९९.

°अनुदात्त° (पा. श.) १३; १.१.१.२१; ११.
 ६६; ५१.१२५; ७०.१८६; ८.४.६८.
 १।३।२।४. २६६.

अनुदात्तं सर्वमपादाद्दौ (पा. सू.) ८.१.१.
 ३६३.

अनुदात्तगुण १.२.३१.३०८.

अनुदात्तग्रहण ३.१.३.१७; ६.१.१६१.१०१;
 ८.१.२७.३७५.

अनुदात्तङित आत्मनेपदम् (पा. सू.) १.३.
 १०.२६८; १२.२७४; २७५; २७७;
 ६०.२८५;
 ३.४.६९.१६।२।१.१८०; ६.३.८.१४३;
 ७.२.३६.२१३; ४.६५.३५५.

अनुदात्तं च (पा. सू.) ८.१.१.११।२।०।२१;
 २१. ३६३.
 २९
 ३६३.

अनुदात्ततर (पा. श.) १.२.३३.२१६.
 अनुदात्तत्व १.१.६७.१७३; २.३८.२१७;
 २.२.३.४०८; ४.३२.४८९; ३३.
 २।३।३।४।५।८. ८५. २।२।३।३।४।६।८।
 ८।१।०।१२।१।३।१।३।१।१.

३.१.३.१५।२५. १।२।७।१७।१।८.
 ३.४.२. ४.४.५.१. २.८३.११०;
 ४.१.६०.२२४;
 ६.१.६.११. १५.८.९८; १००;
 १८६. १।१।१।१।१।८।२।१।२।५. १।२।४।
 ५।१०।१६।२।०।२।३. १।३।४।६।६।६।
 ११२.११५. २.४९.१२७;
 ७.२.८२.३०३;
 ८.१.१८. १।१।२।१. ३७२; ५५.३७८; ६७.
 ३७६; ७०.३८१; ७२.३८२;

अनुदात्तस्युत (पा. श.) ८.२.८६.४२३.

अनुदात्तं पदमेकवर्जम् (पा. सू.) १.१.५७.
 १२७;

३.४.८२.१८३;
 ४.३.१२०.३२३;

६.१.५.१. १५.८.९७; १०।११।२३।
 २३।२।४.

८.२.८६.१६।३०.

अनुदात्तं प्रश्नान्ताभिपूजितयोः (पा. सू.)
 ८.२.८५.४९८.

अनुदात्तवचन ३.१.३.१७; ६.१.१५८.१००;
 २.४९.१२७.

अनुदात्तविशेषण ६.१.९.१३; ७.२.१०.
 १।१।२६. ८.१.२७. १।१।१।१९.
 २८४; ३७५.

अनुदात्तस्य चर्दुपधस्यान्यतरस्याम् (पा. सू.)

७-२-११२-३१३.

अनुदात्ता (पा. श.) १-२-३३-^{५७}११११३ ;

३-१-३-^{१७}१.

अनुदात्तादि १-१-७-^७४-१-१-^{११}१० ; १११-

^{११२}११ ; २-४-२-^{१५}२० ; ३-१-२०-^{५१}६१११

१३ ; १५६-^{११११२१२४}३२६ ; ३२७ ;

६-१-२२३-^{८११०१२०}१२० .

अनुदात्तादित्व ४-३-१२०-३२३.

अनुदात्तादिलक्षण ४-२-३८-२७३ ; ३-१-२०-

^{१७१११}३२३ .

अनुदात्तादेः (पा. सू.) ४-२-४५-^{१३}२१६ .

अनुदात्तार्थ ८-१-१८-^{११७३}३७३ .

अनुदात्ते च (पा. सू.) ६-१-१६२-^{२१०३}११४ .

अनुदात्तेचग्रहण ६-१-१६२-१०३ .

अनुदात्तेचवग्रहण ६-१-१६२-^{२११२}१०३ .

अनुदात्तेत् (पा. श.) ६-१-६-^{११३}११ ; १८६-११३ .

अनुदात्तेतश्च हलादेः (पा. सू.) ३-२-१५०-

^{२३}१३३ .

अनुदात्तोपदेश ६-४-३७-१६६ .

अनुदात्तोपदेशवनतितनोत्यादीनामनुनासि-

कलोपो झलि क्विति (पा. सू.) ६-१-११५-

^{११५}११५ .

अनुदात्तौ सुप्पितौ (पा. सू.) ३-१-३-^६३४-

^{३३}३३ ; ५-३-१०-^{१०}२० ; ६-१-१६६-^{१७१११}१०२

२१ ; २२२-^{२०१२०}११२० ; २-५-२-१३० .

अनुदात्तहरण ७-३-४७-३२६ .

अनुदेश १-१-५६-^{१३३}१३३ ; ५७-१-^{३३}२६ ; ५९-१-^{१५५}१५ ;

३-१०-२६७ ; ३-१-८७-^{६३}६३ ; ६-२-६८-

^{५७}१११११५
१६६ .

अनुद्गत ४-१-७८-२२६ .

अनुनासिक (पा. श.) ^{१२}२४१२५१२५ ^{१७}१७ ; ^{१६}१६ ; ^{२७}२७ ; ^{३४}३४ ; ^{११}११ .

१-३-^{३५}३५ ; ८-६१८१७१८१८२२२२२२६ ;

१८-^{१०}१० ; ३-२-^{१६}१६ ; ^{२१}२१ ; ^{२६}२६ ; ७-२-^७७ ;

६-१-६७-^{११११३११५१११}३५५१११ ; ४-४-२-

^{२१}२१ ; ^{१६}१६ ; ^{१६}१६ ;

७-१-१-^{१२}१२ ; ^{१५}१५ ; २-८-२-^{३०}३० ;

८-२-६-^{२४}२४ ; ६-३-^{१४}१४ ; ४-४-४-^{३६}३६ .

अनुनासिक (पा. श.) ^{११११२}२८ .

अनुनासिक (पा. श.) ८-४-६८-^{१४२४}२६६ ;

१-१-५१-१२२ .

अनुनासिक (पा. श.) ^{१७}१३ ; ८-२-६-

^{१६}३६ .

अनुनासिकत्व २-४-४९-^{२१}२६ .

अनुनासिकपर ६-१-६७-^{१११११११११११३}१११११११३ ;

७-१-५०-^{१७}१७ ; ७-१-१-^{२२}२२ ; ^{३१}३१ ; ^{२३}२३ ;

३-८-५-^{३३}३३ .

अनुनासिकपरत्व ६-१-६७-^{११२११४}११२११४ ; ७-१-

^{२१}२१ ; ^{२३}२३ .

अनुनासिकलोप १-१-५७-^{१२}१२ ; ३-१-७९-

^{६२}६२ ; ६-४-२२-^{१६}१६ ; १८१११११११२५ ;

१२९ ; ३७-१६६ ; ४-२-^{२१}२१ ; ^{१६}१६ .

अनुनासिकलोप ६-४-२२-^{१३}१३ .

अनुनासिकलोपादि ३-१-७९-^{२५}२५ .

अनुनासिकवचन ३-३-१०७-^{१५}१५ .

अनुनासिकस्य क्विश्लोः क्विति (पा. सू.)

६-४-१३-^{११}११ ; ७-२-२७-^{२२}२२ .

अनुनासिकात्व १-१-५७-^{१३}१३ ; ^{१५}१५ .

अनुनासिकाभाव ३-१-७९-६२ .

अनुनासिकोपध ७-१-२५-^{२३}२३ .

अनुनासिकोपधत्व ६-१-६९-^{२६}२६ .

अनुनिशम्य (अ.) १.४.५०.३३६; ८४.
३१९

अनुपदिश्य (अ.) १०१९
१३.

अनुपदिष्ट १२; १३।२६; १८; १.१.२६.१६.

अनुपदेश १.१.६९. १५।२३; १७९; १६०.

अनुपधा ७.१.६.२३.

अनुपधात्वः १.१.५.५६; ३.१.१८.६१.

अनुपपत्तिः २।२०; १.४.९७.३४९;
२.२.२४.४२९; २९. १२।१७।२२।२७

३.५२.४६५; ४.३५.४६३; ४६४;
३.१.४६.५४; ६७.२७; २.१२.१.१३५;

१२६;

४.१.३.१९८; १२६; २.३.२७२; ९१.

२८८; ३.१५.३०३; ४२.३५९;

५.१.२.२३७; १३.३२९; ३.६७.

१।१६; ४२०; ७.४.२९; ४.७.४३९;

७.२.१.२८५.

अनुपपद ३.१.९२.७६; २.१. १८।१८।२०

२।३।६।१।१।१।३

अनुपपदार्थ ३.२.१७८.१३५.

अनुपपन्न १२; १.२.६४. २३।२७; २.२.२४.४२२

१४; २९. १५।१९; ६.१.३७. ३।१२

अनुपमान ६.२.८०.१३५.

अनुपराभ्यां कृजः (पा. सू.) १.३.१२.२७५;

१०।१७; ७९.२९५.

अनुपलब्धि १.२.४५.२९८; ४.१.३.१९७.

अनुपसर्ग १.३.१९.२७९; ४.३. ३१३; ४८.

३३२; ६०.३२२;

३.१.७.१२; १३; २२.२८; २९; ७१.

१३।१३; १००.८३; १०६. २०।२०; १०७.

८६; १३५.९२; १३८.९२; २.७८.१०६;

६.२.४७. १८।२०
१२६; १३५. २२।२२;
१३०;
८.२.५५.४०९.

अनुपसर्गग्रहण ३.१.१०६.२३; २.६१.१०३.

अनुपसर्गत्व ८.३.६५.४४३.

अनुपसर्जन १.१.२७. २६।२६; २।२;

४.१.१४. ७।२२ १।१।२।६।२५
२०६; ३४.

२१२; २१५; ५०. १०।१२
२२१; ९३. १५।१६।

१६; ३.१५६. १२।१३
३२५;

६.१.१३.२०;

७.१.१. २१।२२।२२
२३७.

अनुपसर्जनग्रहण ४.१.१४.२०५; २०६.

अनुपसर्जनत्व ४.१.१४.२०६; २०७.

अनुपसर्जनलक्षण २.१.५५.३९६; ४.३.१५५.

अनुपसर्जनात् (पा. सू.) १.१.२७.२५; ४.

१.१४.२०५.

अनुपसर्जनाधिकार ४.१.१४. २०।२२

अनुपस्थितार्थ ६.१.१३०.१२.

अनुपादीयमान १.१.५०.१२६; ३.२.२६३;

२.१.३६.३८६;

३.४.७७.१८९; ६.३.३४.१५२; ८२.

१७१.

°अनुप्रदान १.२.३२.२०८.

°अनुप्रदानज्ञ ५.

अनुप्रयोक्तव्य २.२.२४.४२९; २२२; ३.६५.

४६८; ३.१.८.१९; ८.२.५९.४११.

अनुप्रयोग (पा. श.) १.३.६३.२८६;

२.२.२४. १८।१९।२२
४२९; ४२२; ४.१.

१२।१३
१७२; १६.४७७;

३.१.४०. १।५।७।१५।२०।२१
२।५।

६।८।९।१५।१५।१७।२२ ; ४.४. १६।१७।
 १९ ; ५. २१।२२।२४।२४ ; २६.१७० ;
 ६.१.७७.५३ ; ४.११०. १८।१९ ;
 ८.२.१०८.४२२.

अनुप्रयोगवचन ३.१.२०. ७।१७।१९ ; ४।१९।
 २२

अनुप्रयोगानुपपत्ति २.२.२४.४२३.

अनुबन्ध (पा. श.) १।१।१० ; १९ ; १७ ;
 १७।२३।२३ १४ ; ३२ ;

१.१.१.३६ ; ३. ६।९।१८ ; २०. २।२।
 ७ ; २६. १८।१८।२१।२१।२२।२३ ; ३.१.
 २।१० ; ४.२६३ ; ९. १७।१८ ; १९।२०।
 २२ ; ४.८०.३।१० ;

३.१.२. १६।१७।१८ ; ५।६।८।९ ;
 २।२।२ ; ८.१६ ; ११.२।१ ; ३०.३८
 २२ ; ३४.२३ ; ४. ४.४.५।१ ; ८३. ६३
 ११।१५।१९।२४ ; २ ; ९. २।२।४ ;
 ८० ; १२२.८६ ; १३२.१५ ; २.५८.१०६ ;
 ३.१.१३८ ;

४.१.७८. २०।२१ १७ ; २३१ ; ९८.२५३।
 १४।१९।२१ ; २५४ ;

५.३.३६.४१० ; ४.५७.४३७ ;
 ६.१.१८६. १९।१९ ;

७.१.१८.२४७ ; ३६.२५४ ; ५. ४।५।
 २२।२३।२३।२५ ;
 ८.१.६९. २०।२१।२५
 ३८०

अनुबन्धकरण १३ ; २.४.४९.४८५ ; ३.१.५.
 १०.

अनुबन्धकरणसामर्थ्य १.३.६२.२८९ ; ३.१.
 ५.११ ; ६.४.१४३.२३३.

अनुबन्धकरणार्थ १३.

अनुबन्धकृत १.१.२०.७६ ; ५५.१३२ ; ३.९।
 १३७ ; ३.१.९.७।१० ; ४.१९.१७१.

अनुबन्धज्ञापन १.३.१.२५९.

अनुबन्धत्व १.३.३.२६१.

अनुबन्धनिमित्ताक १.३.९.२६६.

अनुबन्धभिन्न ३.१.९.७६ ; ५।८।१४

अनुबन्धलक्षण ६.१.२०. १०।१४।२०

अनुबन्धलोप १.१.४.५१ ; ५२ ; २०.७६ ;
 ३.५.२६५.

अनुबन्धशत १९.

अनुबन्धसंकर २६ ; १०।२५

अनुबन्धासन्न ३.१.२. १७

अनुबन्धासन्नार्थ ३.१.१३.४.११.

अनुबन्द्धुम् (अ.) १७

अनुबन्ध्य १.१.१५.७६ ; २.६.४.२४३ ; २४४ ;
 ४.१०८.३५४ ;

२.१.५१.३९३ ;

५.१.५१.३५७ ;

६.३.४६.१६१ ;

८.३.८२.४४५.

अनुब्राह्मणिन् ४.२.६२. १७।१७।१७

अनुभव्य ३.१.१०७.८४.

अनुम् १.१.५६. ३।४।४ ; ८.२.६.३९०.

अनुमान (पा.श.) १.३.१.२५४ ; ४.१०८.३५३ ;
 ३.२.१२. १३।१८ ; ४.१.३.२०० ; ५.१.
 ११९.३६६.

अनुमानगम्य ३.२.११५.१२० ; ४.१.३.२०० ;
 ५.१.११९.३६६.

अनुमानगम्या १.३.१.२५४ ; ३.२.१०२.११० ;
 ११५.१२०.

अनुमानवलीयस्त्व ३.२.१२.१२५.

अनुमित ३.२.१२३.१२३.

अनुस्क १.१.५६.१२१.

अनुमग्रहण १.१.५६.१२१.

अनुपसर्ग ७.१.६९.२६३.

अनुपसर्गाद्वा (पा. सू.) १.३.१२.२७५.

अनुरोध १.४.२९.३३२; ८.३.६१. १३/१३

अनुलक्षणवचनानर्थक्य १.४.८२.३२७.

अनुलिप्त ५.४.१३५.२२३.

अनुवर्णान्त ४.२.१०२.२१७.

अनुवर्तन १.१.३.१३; २३.३१६; ३.१२.२७६

१३; ४.१०२.३५१; २.३.३२.२५७; ३.

४.७२.१८२; ४.१.१६५. ५/६/८; ५.२.

५.३७२; ६.१.५०. ६/१०; ४.८.२.२१३;

७.२.१०७.३१२.

अनुवर्तनसामर्थ्य ३.३.१०७.१५२; ४.१.१७.

२०९; ६.४.८२.२१०.

अनुवर्तमान ३.१.१३.२१; २.३.५०; ९१.७२;

७३; २.१२७.१२९;

४.३.१३२.३२२;

५.४.१९.२३३; २३३;

६.१.१०२.७८; ४.१३.१८३; १९.

१८६;

७.१.१.२३६; ३.२.१२.

अनुवर्तयितुम् (अ.) ३.३.८३.१५१; ६.४.

२.१८१; १५२.२३९; ७.१.७८. २/६/९;

८.२.५६.२१०.

अनुवर्त्य (अ.) १.१.१.२१;

३.१.२३.५०; ९१.७३; ७५; १०९.

५/५; २.१२७.१२९; ३.१६७.१६७;

४.१.१५.२०८;

५.३.६८.२२९;

६.१.१७.२६; २०७. १९/१७; ४.२.७.

२००;

७.१.७८.२६९; २.३.२८६; ३७.२१२;

७३.३०२; ८०.३०३; ३.३.३१८; ४.२.७.

३५१;

८.२.१६.३१८.

अनुवाक १.१.६३.१६९; ३.२.२६०; २.१.२३.

३११; ३.६.२६६; ४.२९.२७९; ३.१.

१२.२५; ४.३.१३१. १३/२०.

°अनुवाक ५.२.६०.३८६.

अनुवाकादि २.४.२९.२७९.

अनुवाक्या (पा. श.) ८.२.१५. १९/२०.

अनुविधेय १५.

अनुविहित ४.४.१२०.३३५; ५.४.३०.२३२.

अनुवृत्त १.१.२९.११९; ८.३.३७.२३३.

अनुवृत्ति (पा. श.) १.१.३.२२; २६.११३;

६३.१६३; ६९.१७९; २.३०.२०६; ३.

९३. १५/१७; ४.१.२१७; ११०/२०;

११९/१८;

३.१.३३.२३; ६७.६०; ९०.७१; २.

१०८.११६; ११८.१२१;

४.२.७०. ११/१५/१६ ९२.२११;

५.१.१३.३२२; ४.१९.२३२;

६.१.१७.२६; ४.२२.१८९;

७.२.८०.३०२; ११७.३१५.

अनुवृत्तिनिर्देश १६; १.१.६९.१७९.

अनुशक्तिकादि (ग.) ७.२.११७.३१५.

अनुशासन १२.

अनुशोणम् (अ.) २.१.१६.३८०.

अनुषङ्ग° १.१.२७.११५.

अनुपङ्ग १.१.७.५२

अनुपङ्गलोपार्थ १.१.४७.११५

अनुष्टुभ् (छ.) ४.२.५५.२८३

अनुष्ण ६.३.७४.१६९

अनुसंहार १.१.५२.१४२

अनुसहायीभाव ३.१.६७.५२

अनुसू ४.२.६०.२८४; ८.३.८७.४६६

अनुसूति (पा. श.) ८.३.८७.४६६

अनुसृत ७.२.३.२८१; ८.३.८७.४६६

अनुस्वार (पा.श.) १११२ १०१२ ६३; ३३; १.
१.४७. २५१२५१२६ १११११५१५१७
११५ ; ११६ ;
७.१.७२.२६३; २०१२२२३ ; ८.३.३३.
४३०; ४.२.३१६१७

अनुस्वार (पा. श.) ७.१.७२. १२१२४

अनुस्वार (पा. श.) १.१.८. ६१६

अनुस्वार (पा. श.) १८

अनुस्वारग्रहण ८.४.२.४५४

अनुस्वारविशेषण २९; ८.४.२.४५४

अनुस्वारव्यवाय ८.४.२.४५४

अनुस्वारस्य ययि परसवर्णः (पा. सू.) २८

अनुस्वारगम ७.४.८५.३५८

अनुस्वारादि २.४.३२.४८९. ५.३.५.४०३; ७.
१.४०.२५३

अनुस्वाराभाव ८.४.२.४५३

अनुस्वारीभूत ७.१.७२.२६४

अनूक्त ३.२.१०९.११७

अनूक्तवत् ३.२.१०९.११७

अनूक्त ६.३.३४.१५०; १५१३; १११३१६१
२५१२६ ; ३७. १०१११

अनूक्तसदृश ६.३.३४.१५३

अनूचान ३.२.१०९. १११७

अनूना ८.२.५५.४०६

अनूप १.२.३१.२०७; ६.३.९८.१७३; ८.२.
६.११२; ३९३

अनूबन्ध्य ४.१.९२.२६६

अनूक्क ५.४.१५४.४४४

अनूच ५.४.१५४.४४४; ६१९०; ६.२.१४३.
१३६

अनूचीयस् ६.४.१६१.२३१

अनूच्छ ३.१.३६.४५; ४६

अनूच्छो (न्या.) ३.१.३६.४५

अनूजु ५.२.७५.३८७

अनूत् २३

अनूत ३.१.१२.८८३; ८.१.३५.३७५; ४८.
४०३; ५५.४०६

अनूषि ४.१.१०४. १७१८१९१२६

अनूष्यानन्तर्य ४.१.१०४. १६१२०१२५

अनूष्यानन्तर्यवचन ४.१.१०४. २५३

अनेक १४; ६१७२५ २३३४
१७; १८

१.१.४४.१०४; १९. १११८; ५०.१२०;

५७.१२३; ७२.१८४; २.३९.२१२; ४५.

२१७; ६४. २३३; २३६; १११२१५१

१६१२१२२ ११२३१७१८ ६१४

२३७; ४.१.१०९.३५५;

२.१.१.३७२; २.६. २४६; २.४.

२४१८२५; ४२२; ४.१.४७२;

३.१.१२. १७१९; ६७.५६; ३.८३.

३५

४.१.३.१६६; ९३.२६७; २३७; १६५.

२६३;

५.३.४४. २०१२०

६.२.३९.१२^{११}; ४.२२.१९^९२;

७.१.७२.२६^{२०}३; २६^{१८}४;

८.१.४.३६^{१३}५; ३६^{१९}६; १२.३६^{१२/१४}९;

५५.३७^{११}५; २.५६.४^{१०}०.

अनेकग्रहण २.१.१.३७^२२; २.२.४.१४^{१८/२४}२४ ;

७.१.७८.२६^३९.

अनेकदेशत्व १.२.४५.२१^२२.

अनेकांत्व २.४.१.४^{१०}२; ३.१.६७.५६^{१७}.

अनेकपद ५.२.५९.३६^२५.

अनेकपदप्रसङ्ग २.१.१.३७^२२.

अनेकप्रत्ययानुपपत्ति ४.१.३.१९^२६; २००.

अनेकप्रत्ययानुपपत्ति ४.१.३.१९^३९.

अनेकप्रत्ययार्थ ६.१.१५८.१००^{२/३}.

अनेकप्राप्ति २.२.३४.४^१३.

अनेकमन्यपदार्थ (पा. सू.) २.१.१.३६^३३;

६.३.४६.१६^४०.

अनेकलक्षणप्रसङ्ग ३.१.३३.१६^{१/१९}२.

अनेकवर्णादेश १.१.५०.१२^२३.

अनेकाविध १^६६; १.१.५०.१२^०.

अनेकाविभक्तियुक्त २.२.२.४^१५.

अनेकशफ १.२.३.२५^२२.

अनेकशब्दत्व १.२.६.४.२^२३.

अनेकशेष १.२.६.४.२^३४; ४.१०८.३५^६३.

अनेकशेषभाव १.४.१०८.३५^२२; ३५^५३.

अनेकशेषभावार्थ १.४.१०८.३५^{१७}२.

अनेकसमासार्थ ६.१.१५८.१००^{३/५}.

अनेका १.४.१३.३१^१६.

अनेकाच् ३.१.२२.७^११०^२४; ३५.१^{१७}४; २.

५८.१०६^{१५}; १४६.१३^{१०}३; ६.१.१२.६^१६/७; १९;

१६८.१०६^{२४}; ३.४३.१५^२८; १५^५९; ४.

२२.१२^११३; ५२.२०^{१७}२; ८७.२१^{१७}१; ७.

२.६७.३०^२०२.

अनेकाच् ३.१.२२.१६^{१/१७}१७.

अनेकात्त्व १^३३; १^८८; ३.२.१०९.११^{१४}६.

अनेकाजग्रहण ६.१.९८.७^३७.

अनेकाजग्रहण २^११०^२३.

अनेकादेशनिर्देश १.१.५०.१२^०.

अनेकाधिकरणस्थ १^७१८; १.१.६.४.५^५६/७

१०११३; २४; २४६; २४७.

अनेकान्त १.१.२०.७^६६; ६९.२०^१३/४/२४;

१६०; ३.९.२६^{१८}५; २६६; ३.१.९.४.

७९; ६.१.७.१२; १८६.११२.

अनेकान्तत्व १.१.२०.७^{३/७}६; ३.१.९.४.७^२९;

६०.

अनेकार्थ ७.२.९८.३०^३७; ८.२.४८.४^२०२.

अनेकार्थता १.२.६.४.२^३३.

अनेकार्थत्व २.२.२९.१^{३/१३/१६}३/३/१६.

अनेकार्थाभिधान १.२.६.४.२^३३; २६१.

अनेकार्थाश्रय १.२.४.१.२^१४.

अनेकार्थाश्रयत्व ८.१.४.३^१६५.

अनेकार्थाश्रया ८.१.४.३^१६५.

अनेकाल् १.१.५०.१२^१५; ५२.१^५३०; ५५.

१^३३; ७२.१^६२; ३.९.२६^{१८}४; २.४.८५.

१८१८; ५०१; ३.१.४.४.२^५४/२५.

अनेकाल्त्व १.१.५०.१२^२४; १२^१५; ५५.

१^३२; ३.९.२६^३७; ८.१.१.३^३३२.

अनेकालिखत्सर्वस्य (पा. सू.) १.१.५०.१२^३३;

५१.१३^०; ५४.१०^१२/१४

२.४.३२.४^२५; ८५.५०^१९;

३.१.४.४.५^२२; ४.८२.१^१२;

५.३.५.३^११५

७-१-२७-२५^{१६}; ४-४७-३२^{१५};

८-१-१-३६^२; २-८९-४१^{११}.

अनेजन्तत्व १-१-२०-७^{३६}; ७^{११२}; ३-९-२६^५;
२६^५; ३-४-१९-१७^{३२}.

अनेतद् ६-३-७४-१६^३.

अनेत्य (अ.) १-१-२१-७^{३७}.

अनेशम् (वै. श) ६-४-१२०-२१^{१९}.

अनेहस् ३-२-८४-११^२.

अनैकात्म्य १-२-६४-२^{१७}.

अनैकान्तिक १-२-३०-२०^७; ६-१-३७-३^३;

७-२-१०२-३१^५; ८-३-३४-४^{३०}.

अनैमित्तिक १-१-२०-७^{३६}; ५९-१५^६; ६४-
२^{३७}.

अनोकार ८-२-८०-१०^{१११}.

अनोकार° ५-३-७२-४^{३२}.

अनोत्पर (न्या.) ८-४-२८-११०^{११११२}.

अनोबहुव्रीहिप्रतिषेध ४-१-७-२०^३.

अनोबहुव्रीहिः (पा. सू.) ४-१-७-२०^३.

अनो भावकर्मवचनः (पा. सू.) ६-२-५२-
१^{३९}.

अनोस्त्रेः (न्या.) ८-२-८०-४^{१०}.

अन्कारान्त ६-१-१३-२^{१२२}.

अन्तः (पा. सू.) ३-३-५८-१^{५०}; ५-४-१४-
४^{३०}; ७-४-४^{३५}; ६-२-४९-५^{१६}२७१२१
२४; १^{२८}; १०६-१^{०१११} १३३; ८-२-५५-
४^{०९}; ४-२०-४^{१६}.

अन्त २६^{१२७}
५; १^७; १-१-३-४^७; ४^{१९}; ५-
५^१; ७-१^{१११५}
५^७; ११-६^७; १४-७^३; ५८-
१^{५२}; २१-७^६; ७^७; ४६-१^{१२} १^७१९
१^३१२; ४७-१^{१५}; ५१-१^{२८}; ५८-
१^{५२}; ७२-१^८१०; २-३-३^३१११२१

१४१९१२०१२१२२^२; २८-२०^५; ३७-

४^{१६}११०; ४८-२२^२; ३-७-६^{११४};

२६^{१०}; ४-१-२^{९७} २^५;
२६^१;

२-१-१-३^{६३};

३-१-३-१^७; ५-१^७; १६^{१७}१९^{१९}; ८-

१६^२; ९-१^{२५}; ४४-५^५; १३२-१^०; ३-

१०७-१^५३; ४-८-२^०१२^२;

४-१-१०-२^०३; ७-८-२^३१; ९८-२^५३

२^३; २^५४; ३-२३-३^०; ४-५९-३^३२;

५-२-४-३^६०; ३-३६-४^{१०}; ५७-

४^३७; ६८-४^३७; ७-४-३^१६;

६-१-८-५-६^१७; ९-४-२^१२^१; १२३-

६^१२; १६१-१^०२; १६२-१^०३;

१८६-१^१२; २२३-१^२०; २-१-१^१९

१०६-१^३३; १४३-१^३६; १^३७; ३-

११-१^६५;

७-२-२७-२^०३; ३-७-३^३६;

८-२-४०-१^११२^२; ४-३५-१^७१७

°अन्त १^३; १-१-११-३^११०११३^१३^११६^१

२२२२; ४६-१^२३; १^१२; १२^११^११५

अन्तग्रहण १-१-७२-१^२६; ४-१-४-३^१८

३^१५

३-१-३२-२^११;

५-२-४६-७^११११११५; ४-६८-४^३७;

७-२-२-२^७७;

८-१-१७-३^७२; २-७-३^६८; ९०-४^१९

१६; ४-२०-१^३१५११६; ३६-४^६२.

अन्ततः (अ.) १-१-१-२^५; २६-८^३; २-३-३२-

४^३७; ५-४-४-४^३६; ६-१-१६२-१^०३;

१९२-१^१४; ८-१-८-३^६७.

अन्तम ६-४-१४-२^५६.

अन्तर (अ.) ^२५; ^{१३}१.३.३.२६३; ^{१३}४.१.३२.

अन्तर ^{१७}१.१.७. ^{१८}१८१९१२०१२२२३ १६; ^{२५}५६; ^{२८}५८.

अन्तरङ्ग (पा. शा.) ^{१३}१३१४; ^{३१}१.१.३. ३१५१
१७१९८२१ ; ४.५१; ^{११}५. १११२ ३१
२९. ^{१२}१२१३ ; ^{१८}३९. १८१९ ; ४७. ^{२६}११६;
^{११}१७; ^{१०}६२. ^{१९}१६१; ^{१६}२. ४७. १६१६ ; ४८.
^{२१}२३ ; ^{१०}२२३; ^{१०}३६०. ^{१५}१५१६१६ ; ^{१६}४.
^{१२}१.३०६; ^{२३}२. ३०७; ^{१३}१३. ^{३१}३०७; ^{५७}५७
२. ^{१६}१. ^७७२७२८ ; ^{१२}४०५; ^४४. ३६.

^{१२}१२१२१ ;
३३. ४३; ^{३६}३६. ^{२३}२३२४२५ ; ^{८०}८०. ^{१६}१६२२ ;
९०. ^{३९}३९; ^{२.३.}२.३. ^{३७}३७; ^{१७}१७. ^{१३}१३६; ^४४. ^{९३}९३.

^{१६}४.१.८९. ^{१८}२४०; ^{१५}१५. ^७२६३;
^{५.}५. ^२२. ^{११}१११२ ;
६. ^११. ^७१०; ^{१७}१७. ^{२५}२५; ^{३७}३७; ^{४५}४५. ^११;
६५. ^{१५}१५१९ ; ^{७१}७१. ^{६६}६६ ; ^{८५}८५. ^{११}११०१११ ;

^{२४}२४. ^{१७}१७१८ ; ^{६४}६४. ^{१०}१०१० ; ^{९९}९९. ^{३२}३२;
^{१३}१३. ^{८१}८१; ^{१०८}१०८. ^{३७}३७२६२६ ; ^{८४}८४; ^{११३}११३.
^{१६}१६१७१८१९८१९११२० ; ^{१२५}१२५.
^{२२}२२३; ^{१३५}१३५. ^{३३}३३२१२२ ; ^{२०५}२०५.
^{१३}१३; ^{२.२९.}२.२९. ^{१९}१९९; ^{३६}३६. ^{१६}१६७;

^{११२}११२. ^{२०}२०२३ ; ^४४. ^{२२}२२. ^{६६}६६७७८८ ;
^{१३०}१३०. ^{२२}२२१;
^७७. ^{१२}१२. ^{२२}२२१; ^६६. ^{२३}२३२२ ; ^{१४}१४. ^{१६}१६१
^{१९}१९ ; ^{३७}३७. ^{२५}२५५ ; ^{८९}८९. ^{१६}१६१६ ; ^{२.१.}२.१.
^{१५}१५१५ ; ^{१८}१८. ^{१९}१९२०२२ ; ^{१०७}१०७. ^{३९}३९२
^{२४}२४ ; ^{४.२.}४.२. ^{१५}१५६ ; ^{१०.}१०. ^{३५}३५३ ;

८. ^११. ^{१५}१५. ^{१७}१७ ; ^{२.६.}२.६. ^{१२}१२७४१११
२५१२६१२७ ; ^{३६}३६. ^{३६}३६९ ; ^{३९}३९. ^{२३}२३. ^{१६}१६. ^{४२.}४२.
^{६६}६६ ; ^{३९}३९. ^{७७}७७. ^{७८}७८. ^{११}११. ^{१०}१०. ^{११}११
^{१३}१३. ^{१६}१६. ^{१८}१८ ; ^{४.१.}४.१. ^{१८}१८ .

अन्तरङ्ग (पा. शा.) १.१.७२.१६२.

अन्तरङ्गतः (अ.) १.४.२. ^{१५}१५१६१९८१२०१२१
^{३०}३०. ^{२३}२३. ^{२१}२१. ^{१२}१२. ^{१५}१५. ^{१०}१०. ^{१२}१२. ^{२३}२३. ^{१३}१३. ^{३०}३०.
११३११५१२२२२२२५ ; ^{३१}३१. ^{१९}१९. ^{१९}१९. ^{१०}१०.
१२१३१७१८१२०१२२ ^{१३}१३. ^{२२}२२. ^२२. ^{३१}३१. ^{३९}३९;
^{६.१.}६.१. ^{१०८}१०८. ^{७१}७१. ^{११}११. ^{१३}१३. ^{१५}१५. ^{१६}१६.

^{१८}१८. ^{१२}१२. ^{४.७.}४.७. ^{२०}२०.

अन्तरङ्गतः १.२.४.२.२२५.

अन्तरङ्गतः ६.१.३.५.९.

अन्तरङ्गतः २.१.६.१. ^७७.
३. ^११. ^३३. ^११. ^३३. ^३३. ^३३. ^३३. ^३३. ^३३.
^{८०.}८०. ^{९२}९२; ^{९०}९०. ^{३३}३३; ^{३६}३६. ^{३५}३५;
^{४.१.}४.१. ^{१५}१५. ^{२६}२६;
^{५.२.}५.२. ^{३५}३५; ^{९४}९४. ^{३६}३६;
^{६.१.}६.१. ^{१०}१०; ^{८५}८५; ^{१०८}१०८. ^{३३}३३;
^{७.१.}७.१. ^{२१}२१;
^{८.१.}८.१. ^{३६}३६; ^{२.६.}२.६. ^{३६}३६.

अन्तरङ्गतः १.१.३.१.३; ^{५७}५७. ^{१३}१३;
^{२.२.}२.२. ^{१०}१०; ^{४.३.}४.३. ^{२०}२०; ^{८५}८५.
^{११}११.
^{३.१.}३.१. ^{२२}२२. ^{३७}३७; ^{२७}२७. ^{३६}३६; ^{२.}२.
^{३.२.}३.२. ^{१६}१६; ^{१७}१७;

४. ^११. ^४४. ^२२. ^२२. ^२२. ^२२. ^२२. ^२२. ^२२.
^{३.१.}३.१. ^{२२}२२. ^{३७}३७; ^{२७}२७. ^{३६}३६; ^{५.२.}५.२. ^{९४}९४.
^{३६}३६;
^{६.१.}६.१. ^{१०}१०; ^{१२.१.}१२.१. ^{३३}३३. ^{१५}१५; ^{४.}४.
^{१९.१.}१९.१. ^{२५}२५; ^{७.२.}७.२. ^{२०}२०; . . .

४.१.४८.२१७; १३.२१७; १६८.
२६६; २.६६.२२५; ३.२.३०२; ६६.
३११; १५५.३२६;

५.१.२८.३२८; २.४६.३१९; ७९.
१५१९; ३८८; ९४.२३२३; ३.५.४०३; ५८.
४१७;

६.१.२.२८; ५.२१; ११; १२.११;
३२.३०; ३७.३१; ६४.४३; ६५.७१६।
१७; ७२.५१; ८०.५४; ८५.५४; ९१.

२३।२२; १३५.११६; १५८.१३; १६६.
१०२; १९५.११५; २०५.११४; २.१.
१२२; ८०.१३१; १३९.१३५; ३.२५.

१४८; ४३.१५९; ११६.१७२; १०९.
१७४; ४.१४.१६४; ५२.२०२; १६३.
२३२;

७.१.२७.२५१; ३३.२५२; ४०.
२५७; १०.३७२; १६.२७५; २.३.२८०;
३.१०.३२०; ४.७७.३५३;

८.१.४.३६६; १८.३७३; ४७.३७६;
२.६.१९।२१२७; ४२.४१५; १०.४१५;
३.६१.४४१.

°अन्तरेण युक्तं २.३.४.४६५.
अन्तरेणशब्द २.३.४.४६५.
अन्तर्दन्तक १.२.३०.२०७.
अन्तर्धत्ते १.४.२८.३२९.
अन्तर्धा १.४.६५.३४३.
अन्तर्धि १.४.६५.३४४.
अन्तर्धी° (पा. सू.) १.१.४.२१।२१
१०८.
अन्तर्भूत २.१.१.३६५; २.५.४०९; २४.४२३;
३.१.८.२२।२४.
१८.

अन्तर्वत् ४.१.३२.३१४.
अन्तर्वत्° ४.१.३२.२१५; २१४.
अन्तर्वर्तिनी १.२.४५.२१६; २.२.५.४०९.

अन्तर्वन्नी ४.१.३२.२१३.
अन्तर्हणयात् १.४.६५.३४४.
अन्तर्हृत्य (अ.) १.४.६५.३४४.

अन्तर्हित ४.१.९३.२१७; २६८.
अन्तर्लोप ५.२.६.३७३.
अन्तवचन १.१.११.६८; ३.१.३२.२११.

अन्तवत् १.२.४५.२१५; ६.१.८५.१८।२२
११०।१४।१८।२२; ११७.५
६०; ६१; ६२; १०८.
२२.

अन्तवत्° १.१.२१.७८.
°अन्तवत् १.१.११.६३.
अन्तवत्त्व १.१.२१.७८; २.४५.२२१; २२२;
६.१.८५.६०.

°अन्तवत्त्व १.१.११.६३.
अन्तवद्भाव (पा. श.) १.२.४५.२२१.
°अन्तविधान १.१.४६.११३.

अन्तविशेषण ८.४.३२.३।४४.
अन्तशब्द १.२.१०.११६; ७.२.२.२७८; ९१.
३।६।९
३०५; ८.४.२०.४५९.

अन्तःशब्द १.४.६५.३४३; ४.१.३२.२१३.
अन्तस्थाथघञ्काजविक्रकाणाम् (पा. सू.)
१.४.१३.३१८; ६.२.४९.२३।२४; १२८.

अन्तःस्थ (पा.श.) ३३; १.१.१०.६४.
अन्तादि २.२.३४.३७७.

अन्तादिवत् (पा. श.) १.१.५८.१५२; २.
४८.२२४; ४.१.६६.२२७; ६९.१८; ८५.
१२; ११; १८; ३१।२०
५९; ६०; ६३; ६४;

७.१.८०.२६९; २.३६.२९२; ३.
४.३२६; ८.२.२९.३९९.

अन्तादिवद्भाव (पा. श.) १.१.२७.२९; २.
४.२.२६;

४.१.१.१९१ ; १९२ ;

६.१.६९.१७ ; ८५.५९; ६२;

७.१.८०.२६९; २.३६.२९२; ३.४.
३२५;

८.२.१९.३९९.

अन्तादिवद्भवन ६.१.८५.५९.

°अन्तापदिष्ट १.१.२१.७८.

अन्ति (प्र.) ६.१.५. १११४१७

अन्ति (वै. श.) ६.४.१४९.२२९.

अन्तिक ६.४.१४९.२२२; ८.२.८४.४१७.

°अन्तिकार्थ २.३.३५.४५७.

अन्तिकीभवति ५.४.५०.४३६.

अन्तितः (अ.) ६.४.१४९.२२२.

अन्तितम ६.४.१४९.२२२.

अन्तिभाव . ३.१.९१. २५२५२५२७२७ ;
३३३ ; ६.१.५. १११४१७५१६१९.

अन्तिम ४.३.२३.३०४.

अन्तिषत् (वै. श.) ६.४.१४९.२२९.

अन्तेगुरु ६.३.११.१९५.

अन्तेवासिन् ४.३.१०४. २२२२२ ; ३३३५५५
६।६

अन्तेवासिन् °४.२.१०४.२९६.

°अन्तेवासिन् ५.२.९१.३८९.

अन्तोदात्त १.१.१.४२; ३.९.२६६; ३.१.३.
४।५।५।१३ ; १३२.९०; ४.८२.१८३

१७।१८।२१।२१।२१ ; ४.१.५२.२२१;

२२२; ५४.२२३; ९८.२५३; १०४.२९३;
१।१५; ६.१.१२३. २।२।२।३।६।७।७।१०।

११।११।१५ ; १६२.१०३; २२३.१२०।
२० ; २.४९.१२८; १०६.१३३; ८.१.१८.

३७२; २.६. ३९०; ३।१.
अन्तोदात्तत्व २; २६; १.१.६३.१६६; २.४५.

२१३; ३.७.२६३;
२.१.१. ७।७।८।२।२।२३ ; १।४।४ ;
३६. १४।१५ ; २.३६.४३८; ३.३. १७; ८.

१८; ८३.११०; १०७.१५३; ४.८२.
१२३;

३.१.३. १७; १०; ९.१५; ४.५५;
१०३.८३; ११४.२६; १३३.९०; २.५८.

१५।२३ ; ८३.११०;
४.१.७३.२३१. ९८. ८।१३।१६।१७।

२० ; २५४;
५.२.४४.३८०; ३.३६.४१०; ४.५७.

४३७;
६.१.१६१. १०२; १०३; १६६.

१०४; १६८.१०६; २०४.११३; २.१.
१२१; ३३.१२५; ४९.१२७; १४३.

११।१९ १।७ १६।१७।१८।१९।
१३६ ; १३७; १९७. १३९

२०।२०।२१ १।३।२ ; १४०; ३.९५.१७२.

७.२.१.२५१;
८.१.११.३६८.

अन्तोदात्तनिपातन १.३.३.२६२; ६.३.५२.
१६२; १६३.

अन्तोदात्तनिवृत्तिस्वर ६.१.९१.७२.
अन्तोदात्तप्रकरण २.१.५२.३६९; २.१०६.
१३३; १६९.१४०.

अन्तोदात्तवचन २-२-३६-२३८; ६-२-३३-१२५.

अन्तोदात्ता ३-४-८२-१८३.

अन्तोदात्तात् (पा. सू.) १-१-५६-१३१.

अन्तोदात्तार्थ १-४-२-३०७; ६-४-२२-१९३.

अन्तोऽवत्याः (पा. सू.) ८-२-११-३९६.

अन्त्य २२; १-१-३-१६१७१७८२२; ३/४/८

१ १९२०; २०; ७-५८; ११-६७; ४०-२३१
२४ २/६/१० १६१७ १६१७ ५१/७
११५; ४९-११८; ५२-१३०
८८११११६१९१२२; ५३-५६; ५५-

१३२; ६३-१८२; २-०१२०१२४५
७८११११७१२४ १११५१५११५; ७७-
३६११११२१५११६ १८२; २-२८-१२/३;

३-३-७१२१३३१३१७१२०१२३; ४-
२६३; ४-१७-३३९; ११०-३५८;

२-४-३२-१५१५११७ ३/३/१०१
१६१३३; ८५-५०९

३-१-३-१२; ४-१-१६१३३ ९१-७२;
७३; २-४९-१८१२१ १०३; २०४; ३-१०७-
१५४; ४-८२-१८३; ५५;

५-१-१२५-५६९; २-४-३८०; ३-५-
४०३;

६-१-३७-१०२०; ६९-२५; १५८-
३३; १७१-१०७; २-१४३-१३६; ४-१-
२०१२१ १७८; १९-१८३ ४७-१९९; ४८-

२५ ११११११५११६ १२३-२९८;
२००; ४९-२०१
१४२-८८११ ७९ १५४-२२९
१९

७-१-२७-२११२१ ६१११
२५०; ३०-२५२; ४०-
५५ ७१०११११२१२६ ७२-
२५७; ५४-२५९
२७ १५ १२१४ २१९१२१
२६४; २६५; २-३-२७९; २८०;

१०२-५११ १०६-३१५
१५१६१७ ४७-३५१; ५५-३५२;
८-१-१-१६१७ १८-३७२; २-६-
३९३; ६२-१३१३; ८०-३१५;
२१३; ८६-३१८१९; ८९-४१९;
९०-४१९; ३-५६-३३८.

अन्यनिर्देश १-१-६५-१८२३
अन्यप्रतिषेधार्थ ६-१-१७-१०७; ८-२-८०-
४५५.

अन्यविज्ञान १-१-६५-१६९; १७०.
अन्यविधि २९; ७-४-८३-३५८.
अन्यविशेषण १-१-५२-१३०; ६५-१६९.
अन्यशेष १-१-३-१५.

अन्यसदेश १-१-३-४८; ६-१-१३-२१
२० ५११०१५१२१ ११२१२२३;
३७ १११११ ८-२-८०-१६१९.

अन्यात्पूर्वं बह्वचः (पा. सू.) ६-१-१५८-१६;
२३; २-२-३१५६.

अन्योपधलक्षण ७-२-११७-३१५; २१५;
५११११३ ३१५.

अन्ध ३१; १-४-२७-३२८; ५-३-५५-
१११३.

अन्धक ४-१-११४-२५७.
°अन्धक° (मा. वि.) ४-१-११४-२५७.

अन्धकाण ४-१-११४-२५७.
अन्ध ६-१-२८-१११ १४१७ ३७; ५४-७५.
अन्धु° ६-१-२८-१११७१०.

अन्कार ६-१-१३-२९; २९.
अक्ष १-१-९-६९; २-१-३५-३८६; ३-१७-४५०;
४-५४-४८८; ३-२-४८-१०३; ५-१-११९°

७१११०११२११३
३६७ ; ६.१.४९.३८; ४.५२.
२०३.

अन्नपति ३.२.१.१६.

अन्नविकार ५.१.२. १७१७
३३७.

अन्नाद् ३.२.१. १०१०
१६.

अन्नादी ३.२.१.१६.

अन्नार्थिन् १.२.३९.२३२; ३.३.१८.१४४; ४.
२१.१३२; ४.१.९२.२४३.

अन्नेन व्यञ्जनम् (पा. सू.) २.१.३५.३८७.

अन्य (स. ना.)

अन्यः २८; १; २८; २१;

१.१.४९.११९; ५०.१२२; ५२.१३०;

५६. ११३३; १३६; १३९; ५८.१५२

११२१ ; ६७.१७४; १७५; २.१.१६१

१७ ; १०.१९३; ३१.२०७; ४१.२१७

२१३; ४३.२१८; ३.१. ७७१०१०
२५५ ;

२२२२२२२२२ ; ११.२७१; २७३; १२.

२७७; १४.२७८; १९.२७९; ६७.२९२;

७८.२९३; ४.९. १५१५ ; १९.३२०; ५६.

३४०; ५७.३४१; १०८.३५१; ३५२;

३५३;

२.१.१. ६६७७९ ; ३.१. २१२२ ; ४.

४४५; ८.४४७; २२.४५४; ३०.४५६;

४.७९.४६६;

३.१.२. १८ ; ३. १० २३७४ ; ३०.

३१ ; ८७. १४१७१८१२० ; २४२४

६८ ;

९४.७९; १२७.८९; १३१.९०; २.६०.

१२११४ ; १०७; ३.१९.१४६; ४.९.१७१

६२.१७७; ६७. १७१९ ; १७८;

११०.१८७;

४.१.२५.२१२; ४.२.२१७; ७५.२२३;

७८.२२९; २३२; ९३. २२२२ ; ९८.

१०१११११२० ; ४.७६.३३६;

५.१.११६. १३१२० ; ११९. १६१२४

१२०.३६९; १२१.३७०; २.३९.३७९;

३.५५. २३२३ ; ५७.४९७;

६.१.९. १११२४ ; १२.१६; १८.२७;

४५. २०२४ ; १५ ; ५०.३९; ७२.५९;

७७.५३; १०८.८२; ३.३४.१५०; ४६.

१६०; ४.१९.१८५; १४९.२२८; १६१.

२३१;

७.१.७३.२६७; ९६.२७४; ३.१४.

३२०; ४.२.३६६;

८.२.८.३९९; २५.४०३; ४८.४०८;

३.४३.४३५;

अन्यो ३.४.२.१७०.

अन्ये १५; २७; २५; १.१.१. १६१९८ ;

३.४२; २७.२६६; ८७; ३८.९५; ५८.

१५३; २.६४.२१५; ४.५१.३३५;

३.१.६०.४०१; ३.१६.४५०; ५०.

१९३; ४.१२.४७६; ३२.४२१;

३.१.८५.६३; १३२.११;

४.१.७९.२३३; ११४.२५६; २५७; २.

६६.२८५; २८६; ९२.२९०; १०४.२९४;

२९९; १३०.३००; ४.२०.३३०;

५.१.५९.३५६ ; २.५९. ५११२१३ ;

१५.३९९ ; ३.५.१०३;

६.१.३०.२८; २९; ३७.३१; १५८.

१३; २.३३.१२५; ३.१३८.१७७; ४.४२.

३१५६ ; ५२.२०३; ६४.२०७; ८७.२२१;

७.१.४०.२५७; २.८.२८३; ९८.

३०६.

अन्यम् १०४.१०९.३५५; ३२.६०.
१४१५ ; ६३.१०९.१७४.

अन्यान् ११ ; ४.२.१०४.२९९; ३.३.
१०९.१७४; ४.१२०.२१८.

अन्येन १.१.७.५८; ११.६६; १८.
७१; ३८.९५१७१७ ; ५०.१२२; ७२.
१८२; १८८; २.३३.२१०;

२.१.१.१२१११६ ; ५५.३९८; २.५.
४०९; ७०.४१८; ३.१.१.२२; ४.३.
१६ ;

३.१.९३.७५; ९.४.३१० ; ११२.
१५१५ ; ८६; ४.२४.१७३;

४.१.७.२०३;
५.१.११६.३६४ ; ११७.३६४; ३.
५५.२५१२५२५ ;

६.१.१२९.७१ ;
७.१.१.२३९;

८.२.८६.४१८; ४.२. २१२३५.

अन्याभ्याम् १४.

अन्यैः २६; १.१.४.१०५; ४.५.११२;
२.४.२.१७; २.१.५१.३९२; २.५.४०९;

३.२.१०२.११३; ५.१.५९.३५६; ८.४.
१.४.५२.

अन्यस्मात् २५; १.१.६३.१६८; २.१.
१. ३६० ;

३.१.१२.२३; ६.१.७१.५१; १३५.
१९; ४.१.१७६;

७.१.३७.२५५; ८.४.३२.४६१.

अन्येभ्यः १.२.७.१९५; २.१.१.३६४;
३.२.८७.११२; १.४.१.३६३; १५८.

१३३; ४.२.१.१७२;

४.१.१३०.२५९; २.४.२.२७३; ६६.
२८६;

५.१.५८.३५३; २.१०९.३९७; ११२.
३९७; १२०.३९९; ३.५५. १२१२ ;

७.२.३५.२९१; ५९.२६८; ६२.
२९१.

अन्यस्य २३; १.१.३.२६; ४.४.
१६१६१८१८१८१८० ; ११.११ ; ५०.

१२३; ५१.१२७; १२६; ५६. १३४ ;
५७. २५१२५ ११ ; ७२.१८२; २.१०.

१९७; ४५.२१७; २१८; ११७९ ; ३.६०.
२८६; ६७.२९२; ४.५१. ३३५ ;

२.१.१.३६०; ३६१; ३६२; ६९.
१८१८१९१९१९ ; २.२.४. १५१५ ; ४.३६;

२९. १९१९१२२ ; ३.६३. ४६७; ४.६२.
४२; ८५. ८१०१० ५१५ ; ५०२;

३.१.३. ११११२ ११११ ; ७.१३;
२१. ६६१८ ; ३६.४६; ४०.४७; ८७.

६८; १३१.९०; २.१२७. १६१२१ ; ४.२.
२२१३१२४२४ ; ६७.१७६;

४.१.६.२०२; ८९.२२९; १५५. २६३;
५.२.४. ३७२; ५२. ३८५; ९.४. ११२;

१००. ३९६;
६.१.१. ७७ ; २. ६; ७. ५.९० ;

१.९. १११२४ ; १२. १६; ४.५. ३६; ८६.
१९१९१८०१२० ; २.१.११२; १३९.१३५;

३.९९. १११११२ ; ४.८७. २१०; १०१.
५६; १३०. २२१; १६१. २३१; १६३.
१६१६१९१९ ;

७.१.७०. २६३; ७२. २६३; २.
१०६. ३११; ११७. ५६; ४.१. १५१६ ;

२.३४६; ३५.३५०; ६१.८।१४।१५
१२।१२
१३.३६०;

८.२.६.३६०; ४९.४०८; ८५.४१६;
३.१६.४२६; ३८.४३३; ५६.४३३.

अन्येषाम् १०।११
१९; १.१.१८.१२; २७.
८९; २.४१.२१३; ३.१२.२६६;

३.१.२६.३३; ३२.४२; १०; १३२.
२२; १०; २.१०९. १०।११
१७; ३.१०.१४०;

५.२.९५.३६९; ६.१.१५८.९८;
८.३.६१.४४१.

अन्यस्मिन् १९; २३; १.१.२१.७८।
१८।१९; ७८; ४८.११७; ५७.१४७; २.
६४.२०।२१

३.१.१२. १४।१६
२२; २.४.६८; ३.१९.
१९।२१

४.१.७८.२३२;
५.३.२२.४०७;

६.१.४५. १३।१५
७१.५९; १३५.
१७

१४; ३.३.४. १४।१६
१५३; ४.१९.१८५; ३.४.
१५५;

७.१.३७.२५५; ६२.२६२;
८.१.५१.३७७.

अन्येषु ११; २.२.५.४०९; ३.२.४८.
१४।१४
१०३; ३.१०८. १६।१७
५.१.५९.

अन्या १७।१७
१७९; २.४५.२१२; ३.१.२५७;
२.१.१८.३८२; ३.१.४४२; ५०.
४६४;

३.३.१०४. १०।१२।१४।१६।१८
१५३; ४.१.६६.२५२; ३.२३.३६५;

५.१.१९. १०।१७।१८
३५३; २.२.२४.४३३; ३.१.४४२;
५०.४६४;

६.१.२६. १०।१७।१८
३५३; २.३.३६६; ५०.१७।२२।२२
३३३;

५.१.१९. १०।१७।१८
३५३; २.४८.३८२.
अन्या: १.४.२१.३२१; ३०.३३०; ३१.
३३०;

२.२.२४.४३३; ३.१.४४२;
५०.४६६; ४.३२.४६१;

५.३.५२.४१२;
६.१.१६६.१०४; १६७. १६।१९।२२।
२५.

अन्याम् ३.३.१०७. १३।१३
अन्यथा १.४.६१.३४३.
अन्याभ्यः ८.२.४८.४०८.

अन्यस्याः १.१.३.११; २.३.३२.४५७.
अन्यस्याम् १.२.६४.२४२.
अन्यत् ५; १७; १९; १२।२८
२२।२३; २।१४;

१.१.१.३३; २४; ४२; ३.४६; २७
१९; ६. १३।१३
५६; ९.६२; १२.६८; १४.
१८।१८; १९.३५; २३. ३।३।६।६।८
२७.

४. ६८; ६८; २९.१५; ४१.१००; ४३.
१०१; ४. १०।१०
१०६; ४. २३।२३; ४९.
११९; ५५.१३९; ५६. १३६; १३९;

५७.१४२; १२।१२
१४६; १४७; ६२.१६२;
६३.१६७; १६८; ६५.१७१; ६८.१७५
२१।२२

; ६९.१७९; ७२.१६६; २.४.
१६३; १६४; २७.२०३; ४१.२१३; ४.४.
२१६; ४५.२१८; १६।१६; ११।१५
२२५; ६.४.२३०; ३.१.२५४; २५८; ३.
२६१; ९.२६५; ११.२७१; १२. १।१०।
१३।१९

; २७७; १९.१७९; ६०. २०।२६;
६७.२६२; ४.१.२६६; १५.३१९; १७.
३१९; २३.३६६; ५०. १७।२२।२२
३३३;

५१.३३६; ५७.३५१;

२.१.१.३६४; ३७१; ४.३७१; ५५.
 ३६७; २.२४.४२५; २९.४३०; ३.१.
 ४२२; ४.४२५; ८.४२७; १९.४५३; ३२.
 ४५७; ४६.४६९; ४.९.४७०; १२.४७३;
 २६.४७८; ४७९; ७९.४९६;

३.१.२.८५; ७.९६६; ८.९६८; १२.९७२;
 ३१.९९१; ४.९९५; ४६.९९९; ६७.
 ९९८; ८७.९९९; ९१.९९९; ९२.९९९;
 १०९.९९९; ११४.९९९; १२५.९९९; २.
 ११५.९९९; १२४.९९९; १३९.९९९; ३.
 १२.९९९; १३.९९९; १९.९९९; २०.
 १९९; १३३.९९९; ४.६९.९९९; ८२.
 १९९; ११०.९९९;

४.१.१.१९०; १७.२०९; ४.२.१७७;
 ४८.२१८; ८२.१७७; ९०.२१४; ९८.
 १८१९; १५५.१७७; १५८.२६४; २.
 ४५.२८१; ९१.२८९; १२४.२९३;
 १३७.३००; ३.१५.३०४; २३.३०५;
 १३१.३२०;

५.१.१९.१०१७१८; १.२३.३२७;
 ११९.१४१५१६१७१८१२०१२०
 २.३९.२०२२; ९४.३९५; ३.५.४०३;
 ६.१.१.१९; ५.२०; १७.२१२१
 २३; १८.२७; ४५.३६; ५०.३९; ६५.
 १५; ७१.५९; ७७.५३; ८५.६४; ९०.
 ७०; ९१.१२१२; ९५.१४; ११५.१२;
 १२५.८२; १२८.९९; १३५.९९; १६६.
 ११११२; १०४; १६७.१०५; २.१.१२१;
 १३९.१३५; ३.३४.१६१२१५२५
 १५३; ६६.१६५; ४.३.१२१; २२.१९१;

१९२; १९३; ८२.२१३; ८७.२१३; १२६.
 २१३; १४९.२२३; १७१.२३३;

७.१.१.१८१८२१; ३.२२२; ११.
 २२५; ३७.२५५; ४०.२५७; ५८.२६९;
 ७४.१९२२२; २.३.२७९; ८.२६९;
 ८४.३०२; ९८.३०६; ९९.३०७; १०२.
 ३१०; ११५.३१०; ३.१४.३२०; ५४.
 ३३०; ५६.३३१; ६६.३३२; ८५.३३६;
 १०८.३४०; ४.१.३४५; ४७.३५१; ९३.
 २१२१
 ३६०;

८.१.१८.३७३; ५१.३७७; ५५.३७८;
 २.२५.४०३; ८६.४१८; ३.१७.४३७;
 ३७.४३३; ६७.४४३; ४.२.४५३; ४७.
 ४६९; ६८.४६९.

अन्यानि १.१.२७.८१०; ५८.१५२; ४.५०.
 ३३३; २.३२.२०८; ३.१.१३.२२; ७९.
 ६१; ४.१.७५.२२८; ६.१.१७१.१०७;
 ४.४२.१६७; ७.२.९८.३०३.

°अन्य (स. ना.) ३.२.६०.१०७.

अन्य° (स. ना.) २.३.३२.४५७.

°अन्य° (स. ना.) ५.३.२२.४०७.

अन्यकर्मक ३.१.८७.६९.

अन्यकर्मन् १.४.५१.२३२४२६१२७

अन्यग्रहण २.२.२४.११११२२; ४.१.१६५.
 २६६.

अन्यतः (अ.) १.३.१२.२७३; ४.१.२२.
 २१९; ३.१५५.३६५; ६.१.१.१२१; ३.
 ९.१४२; ४.४९.२०३; ७.२.९३.२९९.

अन्यतम ३.१.८.६७.

अन्यतर (स. ना.)

अन्यतरः २.१.५७.३९३; ५.२.४७.

३६२.

अन्यतरत् ३९; १.१.५७.१२८; ६२.

१६१; २.१.२.३७३; ५७. १२।२०।२३

२.१.४.४९; ३.३०.४५६; ४६.४६९; ४.

७९.४६५; ३.१.७.१३; ५८.५६; ५.१.

११९.३६८; ३.७२.४२२; ६.१.१२७.

१९; २.१.३.१३६; ८.१.१.३६३.

अन्यतरेण २.१.१.३६२; ३.१.४९१

११

अन्यतरस्य २.१.५७. १२।१३

अन्यतरस्मिन् १.१.७.५८; २.१.१.

३६५; ३.१.३१.४०; ५.३.२२.४०३;

५५.४९५;

अन्यतरा ३.१.३०. १२।१२।२३

१४१. २५।२५

अन्यतरस्याम् १.१.४.१०५; ५३.१३१;

२.६९.२५०; २.१.५८.४००; २.३.४०७;

४. २२।२३; ४.१.१३.२०४; ३२.२१३;

९०.२४४; १६५.२६८; ३.१.३०२; ५.

२.९.३६५; ९७.३९५; १२२.३९९;

६.१.३९.३३; ३.१.४.१४६; ४३.५५;

७.१.१.२४०; ८.१.२६.३७३; ३९.

४३३.

°अन्यतर° (स. ना.) ५.३.२२.४०७.

अन्यतरतः (अ.) १.१.५१.१२७; ५७.१४८.

अन्यतरत्र (अ.) २.१.६९.४०२.

अन्यतरस्याग्रहण १.४.१.३००; २.२.३.

४०७; ४०८; ३.३२.४५७; ३.४.३२.

१७५; ४.१.७.२०३; १३. १२।१५।१७।

१९।२०; ५.२.९७.३९६; ६.४.४६.१९८;

१०६.२१५.

अन्यतरस्याग्रहणसामर्थ्य २.२.३.४०८; ३२. ४५७.

अन्यतराप्राय ४.१.३६.२१५; ५.१.७६.३५७.

अन्यतराभाव ६.४.१५३.२२३.

अन्यतरार्थ १.१.३.५०.

अन्यतरेद्युस् (अ.) ५.३.२२. १९।२२.

अन्यतरोपदेश १५.

अन्यतो ङीष् (पा. सू.) ४.१.६०.२२५.

अन्यत्कारक ६.३.९९.१७३.

अन्यत्र (अ.) २२।२३ १५; २७; १.१.१.४१; ४३;

३. १३।१३।२५; ४.१४; ७. १।२; १०. १५;

११. ६८; १४. ७१; २०. ७।७; २३. ८१;

२७. ११।१३; २८. ९०; ४४. २२।२२।२३;

१५।१५ २६ ९।१४।१७।२१।२५

१०३; १०५; १०६ १०६

३।७।१४।१८।२२।२६ ३।७।१३।१७।

२१।२४; ३।९।१६।२२ ३।६

; १०९; ११०;

५०. १२९; ५६. १३५; ६०. १११।११

६३. १६८; ७२. १८८; ७३. २१२।२२

२. २७. २०३; ४१. २१३; ४३. २१५; ५१.

१३।१३।१४ १७।१७।१८ ६४.

२४३; ७१. २५१; ३. १. २५३; २५६;

७. २६४; १२. २७५; ६०. २२५;

६७. २९१; ४. १. २९६; ३०१; ३.

३१२; १४. ३२८; २३. ३५३; २७. ३२८;

२. १. १. १२।१३ ३।३; १३. ३६०;

३३. ३६६; ३६. ३९०; ५१. ३९६; ६।११

४।६।६ ५९. १६।१७ २. ३. ४०३; २९.

४३३; ३. १. ५।६ ४१०; २. ४. ११०; १९.

३.१.१. १२।१३ १२।१३ ; ३२.२५ ;
 ८७.७०; ११८.८७; १२३.८८; १२९.
 १३; १३१.९०; २.३. १५।१५ ; १३.२२;
 ६१.१०७; ८५.१११; ११२; १०९.११७;
 १२५. ३।३।१।७।७ २२ ३.३.
 १८।१८ १२५; १७८.१३५; ३.३.
 १३९; १०.११०; ११.१११; १२.
 २३।२३ १११; १६३.१६६; ४.२५. १९।२०
 १७३;
 ४.१.३६.२।१०; ६०.२२५; १६.२५२;
 १२०. १३।१५ २५८; १६८.२६९; २.६६.३।८५;
 ३.१५५.३२५;
 ५.१.५.३३८; १०८.३५१; ७६.
 ३५७; ११९.३६७; ४.१.३।३०; ७३.
 ५३९;
 ६.१.२.८; १२.१६; १३.२३; १७.
 २६; २७.२८; ३६.३०; ३१; ५९.३६; ७९.
 ११।११।२२ ५५; १३।१७।१९ ३।७८।२०
 ; ८५. ; ५७ ;
 ८७.६७; ९३.७५; १०२.७९; १५०.१५;
 १६६.१०१; २१५.११७; ३.१०.१२३;
 १५.१२६; ३५.१५५; ७२.१६८; ११६.
 १७२; ४.१३. १३।१५।१८।२०।२१
 १८२ ; ५१.
 २०२; ५२.२०३; १००. १२।१२
 १३५.
 ६।११
 २२५;
 ७.१.२८. २०।२१ १५।१५ २.८.
 २२।२२ २८१; १८. ८।१०।१३ ७।२१
 २८१; १८. ८।१०।१३ ७।२१
 ३१९; ८.३१९; १५.३२१; ५६.
 ३३१; ६९.३३३; ८५.३३६; ८८.३३९;
 ४.६५. १२।१५ १।२ १।२
 ३५५; ८३.३५८;
 ८.१.२७. १५।१९; ७०.३६१; २.३८.
 ५०५; ५८.५०३; ९२.५००; ३.१७. ३।२३०
 ५५.५३६; ७३.५३९; ४.२.५५२;
 १०।१२
 ५५३.

अन्यत्वं १०; १.१.१.५.२; २६. १८।२२; ६९.
 २०।२१।२१।२५।२५।२६ ; ३.१.२५७;
 २.१.१.३७०; ५.१.२; ४.१.३.२००; ५.
 २.५८.३८३; ५.७.५१७; ८.१.५१.३७७.
 अन्यत्वकर १.१.२६. १८।२१.
 अन्यथा (अ.) १।१०; १.१.६५.११०; २.७३.
 २५२; ३.१. ११।११।१२।१३
 २५८ ;
 २.१.२६.३८१; १२७.८९;
 ४.१.७.२०३.
 अन्यथाजातीयक १.१.६७. २१।२१; २.१.२५.
 ६।६।६।६; ५.२.९५.३९३.
 अन्यथास्वर २.४.८५.५०२; ३.१.३. २२।२२ ;
 १३।१३।१३ १० ; ६.१.८५.६१; ८.२.६.
 २।३।७।७।२।२।२
 ३९० .
 अन्यदीय ६.३.९९.१७३.
 अन्यनिर्देश १.३.११.२७२; २७३.
 अन्यनिवृत्त्यर्थ १.१.५१. १७।२१
 २५६; २.१०५.२१५.
 अन्यपद २.२.२५.२२२.
 अन्यपदार्थ १.१.२७.८६; २.६.५.२३९; २.१.
 १७.३६१; २०. ६।१५।१५ ३८२५ ; ६९.५०५;
 ५०५; २५. १३।१५ २।३ ७।११।
 २१ ; २७.५२९; ५.२.९५.३९२; ६.१.१०
 १३; ७.१.२३.२९९.
 अन्यपदार्थता १.२.६५.२३९; २.१.२०.३८२.
 अन्यपदार्थत्वं १.१.२७.८६; २.६.५. १५।१८।
 २१ ; ६.१.१. ३९
 अन्यपदार्थप्रधान २.१.६.३७२; २०.३८२;
 ५९.३६२; २.६.५१०.
 अन्यपदार्थश्रय २.१.२०.३८२.
 अन्यपर ८.१.५६.३७३.

अन्यपरप्रतिषेधार्थ ३.१.४०.४६; ८.१.५६.

३७३.

अन्यपुत्र १.४.२.३०५.

अन्यपूर्व ३.१.७१.६०; ५.१.१२१.३७०.

अन्यपूर्वक ३.१.९४.७६.

अन्यप्रकृति ६.३.४५.१६०.

अन्यप्रत्ययान्त ८.२.६२.४१५.

अन्यवाधन ७.१.४०.२५७.

अन्यभार्या १.४.२.३०६.

अन्यभाव २.१.१.२५२.२६.

अन्यभूत १.१.६२.१०१२१११२१२३१२४;

१६३.

अन्ययुक्त २.३.२७.४५२.

अन्ययोग ६.४.१.१७९.

अन्यवचन १.१.३.४२; २.३.३२.४५७; ५.२.

४.३७२.

अन्यवाचक २.२.२९.१८१८१२२.

अन्यविक्षिप्ति २.१.१.३६६.

अन्यविषय ६.४.४८.१४१५.

अन्यव्यवाय ८.४.२.४५३.

अन्यशतत्व ५.१.२१.७८६.

अन्यशास्त्रनिवृत्त्यर्थ ६.१.१०२.६६१८२६;

८५.

अन्यसदृशाधिकरण ३.१.१२.१३३; ३.१९.

११५; ६.१.४५.१३; ७१.५१; १३५.१६;

३.३.१५३; ७.१.३७.२५७.

अन्यस्वर ३.१.३.१५; ६.१.१६६.१०४.

अन्यादृश ३.२.६०.७८१११५; ४.१.३.

११७.

अन्यान्यप्रादुर्भाव २.२.२८.४५५.

अन्याभिधान ८.१.५१.३७३.

अन्यारादितरते दिक्शब्दाच्चूत्तरपदाजाहि-

युक्ते (पा. सू.) २.३.२७.४५४; ३२.४५७;

५.३.३६.४१०.

अन्यार्थ १.१.२६.२१२१११११; २४.१३१

; ८१; ४.१२.९१११११११११

; ४.२.१४१५११११; ३०६; २१.

२६/२७

३२१; २.१.१.३६३; २.२४.४३०; ५.

३.५२.४१२; ६.१.५०.६६६६६६६६६६

; ३.२.११२; ५.१३३; ९.१३२; ७.

१.१.२१०.

अन्येषुस् (अ.) ५.३.२२.४०७.

अन्येषुऽपि दृश्यते (पा. सू.) ३.१.२७.

३८३; २.७७.१०८; १०१.११२; १७८.

१३५.

अन्येषामपि दृश्यते (पा. सू.) २.२.२७.

४३०.

अन्योन्य १.१.५०.१२३; २.१.१.३६६; ३५.

३६६; ३६७; २.२९.४३३; ३.१.८७.६६;

३५१२५; ५.२.४८.११११११; ८.१.१२.

१४१५१७१७१८.

अन्योन्यकृत १.२.६४.२३६; २.१५.

अन्योन्यप्रतिषेध १.४.२.३०३.

अन्योन्यविशेषक १.४.२३.१२१४.

अन्योन्यसंश्रय ४.१.३.१६१७.

अन्योन्यसहाय ८.१.१.३६३.

अन्योन्या ८.१.१२.१८११.

अन्योपसृष्ट ७.१.६८.२६६.

अन्लोपापवाद ७.१.१२.२१५.

अन्वसि ६.१.११५.८६.

अन्वच् १.२.३०.२०६; ३.४.६४.१७७.

अन्वतीशब्द ६.१.२२१.११३.

अन्वय (पा. श.) १.२.४५.२१२०; ३.१.
१३।१३ २५५; २.१.१.१८।१९।२२
३६५

अन्वय° (पा. श.) १.२.४५.२३०; ३.१.
२५५; ५.१.२२.३१६.

अन्वायिन् १.२.४५.२३।२.४।२.५।२.७।२.७।२.७
२१९ ;
३.१. १६।१६।१७।१८।१९।२०
२५५

अन्वर्थ १.२.३०.२०६; ४.२३.३२५; ५.१.
११९.३६६; ८.२.४८.४०९.

अन्वर्थग्रहण १.१.२७.१६; २.३२.२०९; ३३.
३।५
३१०; ५१.२२७; ५८.२२९; ६४.२३७;
२.४.१.४७; ४.३.३.३६३; ५.३.५७.
४१६; ६.१.१५८.१६; २२३.१२०; ८.
२.८१.४१५.

अन्वर्थसंज्ञा १.१.२३.३९; २७.८९; ३८.१६;
२.४३.२१५; ४.२३.३२५; ८३.३१६; २.
१.५.३७८; ३.१.१.३; ९२.७६.

अन्ववसर्ग १.२.३०.३०७.

अन्वाख्यान १.२.३२.२०९; २.१.१. १२।१३।
३६३
२७ ; ४.१.१६३.२६३.

अन्वाख्यायक १.१.६२.१६१.

अन्वाख्येय ३.१.१०६.८५; ६.१.२०.१७; ७.
४.२.४.३५९.

अन्वाचय (पा. शं.) १.१.४४.१०५; २.२.
२९.११९.

अन्वाचयवचन ७.३.११९.३४३.

अन्वाचयशिष्ट ३.१.११.२०; २१; ७.३.११९.
३४३.

अन्वादेश (पा. शं.) २.४.३२.४२०; ३।३।
२६ ; ८.१.२६.३७५.

अन्वादेशार्थ ८.१.२६.३७५.

अन्वित १.१.५७.१२५.

अन्वीप १.४.९.३१५.

अन्वेषणा ३.१.१.१६; ३.१०७.१५१.

अन्वेष्य ५.२.७५.३१६; ७६.३१८.

अप् (उदकम्) २३; ११; १.१.७. २०।२२।
२३ ; ५०. १३।१५ ; ५८.१५२; ७२.१६७
१ ; २.७२.२५२; ३.२.२५९; २६०;
४.३१.३३०.

२.२.१.४.४१५;
४.१.१.१।६; ३.१.१६;
५.२.४८.३१३; ९.३.१५; ४.३०.४३१;
६.१.१२.१६; ८३.५५; ९.५;
७।५
७६; ३.१.१६२; ४.१. १८०; ११०.
२१६;
७.४.४७. १६।१६
३५१.

अप् (प्र.) २.४.५६.४१३; ३.३.५८. १५३।
१३।१३ ; ४.१.३.२००.

°अप् (प्र.) २.४.५६.४१३; ३.३.२०.१४३।
१६ ; ८३.१५१; १२६. १३।१३।१५।१६ ;
६.१.५०.३८.

°अप्° (उदकम्) १.१.७२.१६७.

अपकर्ष (पा. शं.) २.२.८.४१२; ४१३; ३.२९.
४५६; ३.४.१०२.१६६; ५.१.३७.३५०;
२.३७.३७८.

°अपकर्ष (पा. शं.) ५.३.५५.४१६; ५७.४१७.

°अपकर्षयुक्त ५.३.५५.४१५.

अपकृष्य (अ.) ४.३.२५.३०७.

अपदादिविधि १.१.६३. १०।१२।१४ ; ८.३.
३२.४२९.

अपदान्त ६.१.७७.५२; ५४; ९६. १६।१६।२० ;
८.१.१७.३७१; २.८०. २१।२४ ; ३.५५.
२३६.

अपदान्तग्रहण ६.१.९६.७६; ८.३.१३.४२५.

अपदान्तत्व ६.१.६८.२६.

अपदान्तस्य सूर्यन्यः (पा. सू.) ८.१.१७.
३७१.

अपदान्ताभिसंबद्ध ८.३.५५.४३७.

°अपनुद् ३.२.५.१६.

अपपरिबहिरञ्चवः पञ्चम्या (पा. सू.)
२.१.१२.३८०.

अपपूर्व ६.१.३६.३०.

अपभाषित ११.

अपभ्रंश. २३।२४ ; २१।२२ ८।९
५ ; १०.

अपमारिन् २.३.६२.४६६.

अपमृद्य (अ.) ८.३.१५.४२६.

अपर (स. ना.)

अपरः २३ ; १० ; १३ ; २० ; ३३ ; १.१.
९.६३ ; १०.६१ ; १२.६५ ; १३.७० ; १८.
७६ ; ४९. १०।११
११९ ; ६७.१६२ ; ६९.१७२ ;
२.१.१९३ ; ३०.२०७ ; ५०.२२६ ; ५१.
२२६ ; ५८.२३० ; ६४.२३७ ; २३३ ;
२४७ ; ३.१. १७।१८
२५८ ; २.५. २५८ ; २५.२८१ ; ६४.
२९० ; ४.२.३१० ; ३.३१२ ; ५१.३३५ ;
५२.३३७ ; १०९.३५६ ; ११०.३५७ ;
२.१.१.३६५ ; ३६६ ; ३६७ ; ३७० ;
३७.३९० ; २.२.४.२२२ ; ४२३ ; २५.
४२७ ; २७.४३२ ; ३.४.३६ ; ३.२.

४२३ ; ४४४ ; १६.४५० ; ५२.४६५ ; ६६.
४६८ ; ४.१.४७३ ; ५८.४८९ ;
३.१.७.१५ ; ११. ६।१६ ; १४.२५ ;
२७.३८ ; ११२.४६ ; २३.२७ ; २.४८.
१०३ ; १०९.११७ ; ११५.१२० ; १२३.
१२३ ; १२४ ; १७१.१३५ ; १७८.१३६ ;
४.१.४.२३७ ; ६३.२२५ ; ७८.२३० ;
१४७.२६१ ; २.७.२७३ ; २५.२७५ ;
६६.३११ ; ६७.३१५ ; १०९.३६७ ; ३.
२२.३०३ ; ९३.४२८ ;
५.१.२.३३८ ;
६.१.३. १४।२१ ; ३६.३० ; ८५.६३ ;
२.४.२.१२६ ; १४३.१३६ ; ३.५०.१६२ ;
५९.१६३ ; ६१.१६६ ; ९१.१७३ ; ४.
४५.११६ ;
७.१.१०.२४२ ; ५१. १८।२० ; २.५.
२१५ ; १०७.३१३ ; ३.१५.३२१ ;
८.१.२६.३७५ ; ५७.३७६ ; ७४.३८४ ;
२.५८.४१० ; ८२.४१६ ; २.८.४.११७ ; ९२.
४३० ; ४३० ; ३.३७.२०।२० ; ४.८.४५५ ;
२०.४५६ ; ६८.४६६.
अपरे ३३ ; १.१.१.३८ ; ९. १७।१८
६१ ;
२.२.६.४१० ; २९.४३० ; ३.१.८.११६ ;
२.११५.१२० ; १२.४.१२५ ; ३.८३.१५१
१० ; ४.८.१७१ ; ६.४.१०.४.२१६.
अपरम् १.२.४३.२१५ ; ४.५५.३३९ ;
२.१.१.३५९ ; ५७. १३।२१
४.६२.४११ ;
३.३.१३२ ; ४.१.१६.२६९ ; ७.१.१.
२३६ ; २४० ; ९६. १७।१७
८.१.३५.
३७२
३७५.

अपरेण २-२-११-१२५.

अपरस्मात् ४-१-८८-२३०; २-६०-
२८३; ३-१३१-३२०; ५-१-७-३३९; २८-
३२८.

अपरस्य १-१-५०-१२५; २-६५-२३१
२३१२७; ३-१-२५७; ४-५३-३३८; २-१-
५७-१३१५; २-२९-१५१६१९; ३-१-
५२; ३-१-७-१५; ४-१-३-२००;
८५-२३७; ५-३-३२-१३१६; ६-१-६५-
३२.

अपरस्मिन् ५-३-२२-५०३.

अपरा १-२-६५-२५५; ६-१-७६-५१
२२.

अपरया २-१-१८-३८१; २-३-५०८.

अपर (स. ना.) २-४-१२-५७३; ५७८.

अपर (स. ना.) १-१-२७-३७; ५-३-२२-
५०७.

अपरज्ञ १२.

अपरत्रैगर्तक (दे.) ६-१-८५-३२.

अपरत्व ६-१-८५-६३.

अपरनैदाघ १-१-७२-१८६.

अपरभूत ३-१-२-१३२०.

अपरविधि १-१-५७-१३३; १५५.

अपरशारद १-१-७२-१८६.

अपरशालाप्रिय १-४-२-३०७; २-१-१-३७२.

अपरशुवृक्कणम् (अ.) ३-२-१२२-१२२.

अपरस्पर्शः क्रियासातत्ये (पा. सू.) १-१-२७-
८७.

अपराध १२.

अपराह ४-३-२२-३०५.

अपराह्वेतन ४-३-२५-१६१२.
३०६.

अपराह्वेत्स्फोटकाः (वै. श.) ८-२-५२-१३०.

अपरिगणितत्व ६-१-७-१२.

अपरितुष्यत् १-१-१-३९.

अपरिभाष्य (अ.) १८; १-१-५९-१२२२२३.

अपरिमाण ३-३-१३६-१६२; ५-१-१९-३१३.

अपरिमाण १-१-७२-१८५; २-१-५१-३९५.

अपरिमाणविस्ताचितकम्बल्येभ्यो न तद्धि-

तलुकि (पा. सू.) १-१-७२-१८५; २-१-५१-

३६; ५-१-३-३३८; १९-३१३; ७-३-२८-
३२९.

अपरिमाणार्थ ३-३-३६-१८.

अपरिमाणित्व २-२-५-१२२१२२.

अपरिमाणिन् २-२-५-५०९.

अपरिसमात् १-४-५१-३३६; ३-१-५०-५१३०;
१७; ४-५-१७७; ५-१-७०.

अपरिसमाप्ता ३-३-१२-१६३.

अपरिहार १-१-५६-११५; ६-४-१-१७८.

अपरिहार्य (अ.) २१.

अपरिहृत ३२; १-२-५५-२२०; ३-१-२५८; ३-
४-२-१६९; ६-१-९-३१९६.

अपरैद्युस् (अ.) ५-३-२२-११७२.

अपरैषुकामशम (दे.) १-४-२-३१०; ६-१-८५-
६२.

अपरोक्ष ३-२-१०८-२११९०.

अपरोक्ष ३-२-११८-१२१.

अपरोक्षग्रहण ३-२-१०८-११६.

अपरोक्षे च (पा. सू.) ३-२-११८-११२३.

अपर्याप्त १-१-५-५५.

अपर्याय ३-३-१२-१२२.

अपवनम् (अ.) ६-२-३३-१२५.

अपवाद (पा. श.) ५।६।७ ; १.१.३. १०।१२ ;
 १० ; २५ ; २८.१० ; ४६. २१।२३।२३ ;
 ११२ ; ४७.११५ ; ५४.१३१ ; ५६.१३६ ;
 २.५.११२ ; ४.१०८.३५४ ;
 २.१.१८. ११।२० ; २४.३६३ ; २.३.
 ५।५५ ; ३.१. २०।२२ ; ३२. ११।१३ ; ४६.
 ४६३ ; १।३ ; ४.८१.४६६ ; ४६७ ; ८५.
 १६।१७।१८
 ५०२ ;
 ३.१.३. १।११ ; ६. १६।१७।२३ ; ३२.
 १।११।१२।१५।१५।१९।१९ ; ४३.४६ ;
 ४५. ११।२१ ; ४६.५४ ; ६४. ११।१६ ;
 १२।१६ ; १४.८० ; २.१. १०।१४ ; ११०.
 ११७ ; ३।५।५।११ ; १२४. ४।६ ; ३.३.
 १३१ ; २०.१४६ ; १४७ ; १५.१५२ ;
 १३२. २२।२२ ; ४.६७. ३।२२।२२।२५ ;
 ८५.१८२ ;
 ४.१.५५.२२४ ; ६०.२२४ ; २२५ ; ८९.
 २२० ; १२.२२५ ; ११४.२५६ ; १९.२५७ ;
 २.१०४.२१४ ; ३.६६.३११ ; १३२.३२१
 १२ ; ३।१।१०।१४ ; १५६. ११।२४ ;
 ३।४।४।५ ;
 ५.१.११९.३६५ ; १।२।३।४ ; १२०.
 ७।९ ; २.४. १५।१६।१८ ; ३.६६.४१६ ;
 ७२. ४।७ ;
 ६.१.५. १७।१८।२० ; ५०.१८ ; ८९.
 ६५ ; १०२.७९ ; १०२. ६।७।७।८ ; १६१.
 २०।२१।२२ ; १६६.१०४ ; १८६. ११।१२।
 १३ ; २२२.११० ; २.१.१२१ ; ५२.१३० ;
 १३१ ; १४३.१३६ ; १७७.१३६ ; ३.४३.
 १५० ; ६८.१६७ ; ४.४२.१६८ ; १२०.
 २१८ ; १६३.२३३ ;

७.१.२१.१।४ ; २.८.२२।१ ; ४४.२२३ ;
 ८९.३०४ ; ९०.३०५ ; ३.३. ११।१५ ; ४.
 ८२. २।३।१२ ; ८३.३५६ ;
 ८.२.६.३१२ ; ३२.४०४ ; १०८.४२३ ;
 ३.१३.४२५ ; ११२.४५०.
 ०अपवाद ६ ; १.१.३. १०।२४ ; ३.९.२६५ ; २.
 २.३.४०८ ; ३.१.३.६ ; १४.७६ ; ४.१.
 ६०.२२५ ; ३.१३२.३२२.
 अपवादत्व १.१.४६.११३ ; ४.४२.३३१ ; २.३.
 १.४३९ ; ३.१.७. १४।१५।२० ; ४.६७.
 १७८ ; ४.१.१.१२६ ; ३.१३२.३२२ ; ५.
 २.९४.३१२ ; ६.१.३०.२६ ; ७.१.२१.
 २४८ ; ४.६१.३५४ ; ८२. ६।८।१०।११।
 १५।१६ .
 अपवादन्याय १.३.९.२६५.
 अपवादप्रसङ्ग १.१.३४.६३.
 अपवादबाधनार्थ ३.१.१३४.१७.
 अपवादविज्ञान ३.३.१९.१२५ ; २०.१४७ ; ७.
 ४.६१.३५४.
 अपवादविधानार्थ ४.३.२५.३०७ ; ६६.३११ ;
 १३५. ११।२० .
 अपवादविप्रतिषेध १.१.५४.१३१ ; ३.१.३३.
 १६।१६।१६।२२।२२ ; २.१०८.११५ ; ४.
 ३.१३२.३२२ ; ६.४.१२०.२१८.
 अपवादविषय २.३.४६.४६३ ; ४६३ ; ४.८५.
 १६।१७ ; ३.१.३. १।१० ; ४५. ११।२० ;
 २.१२४.१२७ ; ३.१२. १३।६ ; ४.१.
 ८३. १५।२०।२५ ; २३६ ; ८९.२२१ ; ३.
 १४३.३२४ ; ५.१.१. ४।८।१।१२।१७।
 १९।२० ; ६.१.५. १७।१९ ; १६१.१०१
 २१ ; १८६. १११२ .

अपवादवेला ३.१.९२.७९.
 अपवादसदेश ५.१.११९.३६५.
 अपवादसमावेश ५.१.११९.३६५.
 अपवादसमावेशार्थ ५.१.१२०.३६९.
 अपवाद्य ३.१.१०६.२३.
 अपविद्ध ८.४.८.२५५.
 अपवृक्त ३.२.१०२.१५६.
 अपशब्द ८।२०।२१।२३।२७ १९ १८
 २१।२२ ६।८ २।५ २७।२७ ;
 १।२।२।२।२।१०।११।११।११ २० ;
 १.३६३; ३.८.२३७; ४.५६.२८८; ३.१.
 ८.१८; ५.३.५५.२१६.
 अपशब्दोपदेश १३।१९।२० २७
 २२ ५ २०.
 अपशब्दज्ञान २; १०; ११.
 अपशब्दज्ञानपूर्वक ११.
 अपशब्दपदार्थक २८।२८ २१.
 २० ; २१.
 अपशब्दभाजू २७.
 अपशु १.२.७३.२५२.
 अपशुता (वै. श.) ५.१.११९. १९।२१
 ३६८१.
 अपस्यः (वै.श.) ५.४.३०.२३१.
 अपहरण २.३.५०.२६३; ५१.३९३.
 अपानपात् (देव.) ४.२.२७.२७६.
 °अपानस्रभाव ४.२.२७.२७६.
 अपानन्ध्रिय ४.२.२७.२७६.
 अपाकर्तोः (अ.) २.२.११.११२; ३.६९.
 २६९; ७.३.२६.३२६.
 अपाकिका ७.३.२६.३२६.
 अपाणिनीय १२; १.१.१.३६.
 अपादान (पा.श.) १.३.११.२७३; ४.२२.
 ३३१; २.३.२८.२५५; ५०. २६२; ३.
 ३.२०.१२७; ४.६७. १५७६.

अपादानग्रहण २.४.८३.२९९.
 अपादानपञ्चमी १.४.९३.३२८; २.४.८३.
 २९९.
 अपादानयुक्तत्व १.४.१.३०२.
 अपादानसंज्ञा १.४.१. १२।१५।१७।१८।२०
 ३०२ ;
 २३. ११।१३।२३ ; ३३२; २४.३२७; २७.
 १३।१५ ३२८ ; ४.२.३३१; ४९.३३२; ५१.
 ३।४।७।११
 ३३२ .
 अपादानादि १.४.२३. १४।१५।२०।२१।२२
 ३२५ ;
 ५१.३३३.
 अपादाने पञ्चमी (पा. सू.) २.३.३२.२५६;
 २५७.
 अपाय १७; १.१.७२.१७ ; २.६४. ३।३।४।६ ;
 ४.१३.३१६; ३२२; ५१. ५।५।८।८।
 १०।१० ; ३.३.१३३.१६०; ४.१.३.१९८.
 °अपाय° १५।१९।२० ३१ ; १.२.४३.२२०.
 अपाययुक्त १.४.२३. १२।१३
 ३२३.
 अपाययुक्तत्व १.४.१. १४।१८।२० ; ४.२.३३१.
 ३०२ ; ४.२.३३१.
 अपायिन् १.२.६४.२२५.
 अपारलौकिक ६.१.४९.१३८.
 अपि (अ.) ४।१६।१८ २१।२२।२६ १।२
 ३ ;
 ४।४।४।४ ५।१२।१२।१७।२२ १३।१४
 ;
 १४।१९।२०।२२।२३।२४ ३।४।५।५।
 ;
 १६।१८।२२।२३ ११।१२।१५।१९।२०
 ;
 २।४।१६।१९ १।१।६।७।१८।१९।१९।१९
 ;
 २३ ४।५।९।१० ७।९।११।१२।१२।१७।
 १८।१९।२१।२३ १७।१८ १२।१४।१७।
 १३ ;
 १८ ४।५।६।२२ १५।२७ २०।२५।२६
 ; १६ ;
 १।२।२।३।४।१९।२१ ७।११।११।१२।
 १९ ;
 १३ ७।१३।१८।१८।१९।२३।२६।२७ ३।
 ; २१
 १४।१८ १५।१६।१९ ६।२०।२०।२३।
 ; २३ ;

२३२५२६ १३१५ १८१५१९१
 २०२०२२२५२५२६ ३६६६
 ७१०१०१३१७१८२१२२२५ ७
 १०१९१९ ९१३ ८१०२३२६
 २६२६ १२३३३ ७१०२२१२५
 १२३३३३३३३३३३ १३३३३३३३
 २३३३३३३३३३३ १३३३
 १.१.१. १५६३३३३३ ८१६३३३३
 १८२१२१२६ ५५६६६६६६६६६६
 २२२२२२२२२२२२२ ३५३०१०१
 १११५१६१७२२२३२५ १३१५
 १६२६ २२२३११११३३३३३३३
 २५ १०१११८२०२२२५२८
 ५ ५१५१६१६१६१६२०२२२३
 २२३३३३३३३३३३३३३३३३
 २३२५२६ ११०११३३३३
 १५२२२५ १११२३३३३३३३३३३३
 २६२७ १०११२१२५ १११२३
 १५ ७७१२२ १०१२३३३३३३३
 १५२३३३ १३३३३३३३३३३३३३३
 २५२६२६२६ ११११ ५५५५
 २१३३३३३३३३३३३३३३३३३
 २२२२२२२२२२२२२ ८११६
 १३१५१६१७१८१९ १२१३३३३३
 १३१७१७ १०.२१६२२ ३३३
 ११. १८२०२५ १३२२२२२५
 १२३३३३३३३३३३ ३३३३
 १११५१७१८१९२० १३.७०; १५.७०
 १३१३२० १५.७०; १८.७०; १९.७०
 ३३३३३ २५१११७१७१७२०
 २१ ३३३३३३३ ७ १८१२३
 ; ७६; २१. ७०

१८१९२१२६ १ १० १०१७
 ; ७८; ७९; २३. ८० ;
 ७८१८२०२५२९ १२३६६
 ; २५.
 १९२१२२ ८५; २५.२३; २६.२३
 २६१११२१५१६ ७१५१६
 ; २७. ८६ ;
 १२३३३ ७१११११११२११ १७
 ; ८९ ;
 १८१८१९२१२२२५ २८. १२२२
 ; २९. १६६६१९२१२३१५१६१६
 ; २९. २३ १६२२
 ३५.९२; ९३; ३६.९३ ; ३७.९५;
 ३८. २६१८२०२३३३३३३३३३३
 ; ९६
 ७१०१११ २१ ८२१ १७१२३
 ; ३९.९६; ९७ ;
 १७ २१२१ १ १३३३३३३३
 ; ९९ ; १००; ४१. १००
 १६१८१९ ४३.१०९; ४५.१०९;
 ८१३३३ १७२३ १२१६१६६६६
 १०२ ; १०३ ; १०५
 २३३३३३ १११६१६६६७७१११९
 ;
 १५१५६१०१३ १०६; १५.६१११
 १८१८२५ ३१३ २१ २५१६
 ; ११२; ४६.११२; ११५ ;
 ४७.११५; ११५ ; ४८.११७;
 ४९.११८; १७१७७७७७ ३५५
 ; ११९ ; ५०.१२०
 ५२१११६१७७७७७७७७७७७
 ;
 २० ४८८१९ ६११ ७७११०
 ; १२२ ; १२३ ; १२५ ;
 २२३३३३३३ ३३३३३ ८१११
 ; ५१. १२६ ; १२७ ;
 १५ ७११११२३३३३३३ ११२३
 ; १२८ ;
 २२ ५६६६६६६६६६६६६६
 ; ५२.१३०
 २१२२ ७२१२३३३ १०
 ५५.१३१ ; ५६. १३३ ; १३५
 १२१९२१२५ ११११८१९८१९२५
 ; १३६
 ८१०११५१८२३ ३६१७७७७७७
 ; १३८ ;
 १८ ३३६६६६६६६६६६६६ ६१२
 ; १३९. ; १४१;
 ५७. ११८१७७७७७७७ ३१६१२६
 ; १४२ ;
 १८१९०२५२७ ५५६११२३३
 ; १४५ ;
 १३१३१३३३३३३३३३३३ ३३३३
 ; १४६ ;
 ११२१६१७७७ ८१२३ ५१
 ; १४८ ; १५१; ५८.

म. मा. श. को. ११

२२ ३३२२२२३२३२६ १०१३३
 १५१; १५२ ; १५३ ;
 १५१६२०२१ २।६ ७।१११५
 ; १५५; ५९. ७।११५
 २५ ५।८।९ ७ १११२२
 ; १५७ ; ६०.१५८; ६१. १५९
 १८।२० १।१६।१७ २।११ ३।३।५।
 ; १६० ; ६२.१६१; १६२
 ७।१२।१५।१६।२३ १।५।१६ १।१६।२।०
 ; १६३ ; १६४
 २१।२१ ५।५।६।७।८।१०।१०
 ; १६५ ; ६३.
 १९ १६।१७।२१।२३ १०।१३ ५।११।
 १६६; १६७ ; १६८ ; १६९
 १३ २०।२२ १२।१८।२५ २।३।५।
 ; ६५.१६९ ; १७० ; १७१
 ७।१५ २।५।२६ २।२।७।८।२२
 ; ६७.१७१ ; १७२ ;
 ३।५।११।११।१६ ६।१५ २०
 १७१.१८२; ७२.१८२ ; १८३; १८४
 १७।१९।१९।२।०।२।० १८ १८।
 ; १८७; १८८
 १९।२० ५।१६।१८ ९
 ; ७३. १८९ ; १९०;
 २०.१.१९१ ; १९२
 २१।२२।२२।२३।२६ २।५।९।१२।१३
 ; १९३ ;
 १. १५।१५।१८ ६।६ २२।२२
 १. १९३. ; १९४; ६.१९५
 १ ८।८।१० ७।९।३।१।५।
 १९५; ७.१९५ ; ९. १९६
 १५।१६।२०।२२ २।५।७।१५
 ; १९७ ; १०.
 १५।१५।१९ १२।१२।१२।१३।१३।
 १९७ ; ११.
 १५।१५ २२।२३ ७. ७।१९
 ; १७.१९८ ; १८.१९९ ;
 ११ १५ ५।५।९।१६।१९।२६
 २००; २७.२०२; २०३
 १५।१५।१६।१८।१९।२१।२१
 २८. २०५ ; ३०.
 १८।१९।२२।२२।३२ १०
 २०६ ; ३२. १५।१८।२० ५
 २०८; ३२. २०८ ; २०९; ३३.२१०;
 ३९. ६।१२।१२।१६।१७ २।७।११।
 १७ १७ २।७ २।५ २३
 ; ५२.२१३; ५३.२१५; ५४.२१५;
 ५५. ७।१२।१६।२१।२३ १८।२५ ८।२२।
 २१७ ; २१८ ; २१९
 २५ ३।९।२।२२ ५।५।६ ३।३।
 ; २२१ ; २२२ ; ५७.२२३
 ५।८।९।९।१० ५८. १५।१६।२।०।२३
 ; २२४
 ७।१२ १५ २।५ २।५ २।५।
 २२५; ५८.२२६ ५९. २२६; २२७।
 ५।७।७।१५ ५२. १।१५।१७।१८
 ; ५२. २२८ ; ५८.

१।१०।१७।१७।१८ २३३ ५९.२३३; ६०.
 २३१; ६२.२३१; ६३. १९।१९।२१
 ६।२१ ५।२० २।२।३।८।१०।२५
 २३३; २३४; २३७
 ५।५।२२ ५।७।१७।१८।१९ १।३।३।५।
 २३८ ; २३९ ;
 ५।६ २।३।५।१५।१६।१६।१७।१७।
 ; २४०
 २१।२२ १।२।३।७।७ १।१०।१५।२१।
 ; २४२ ;
 २२ १।१।१८।२५ ५।२।२७ ६।६।८।
 ; २४५ ; २४६
 १०।१२।१३।२।२।२।२३ १।१२
 ; २४७; ६८.
 १५।१६।१७ ७ १८।१९।
 २४९ ; ६९.२५०; ७१. १८।१९।
 १९।२।२३ ५ १५।१७।१८।
 ; २५१; ७२. २५१
 २५ ११ १२
 ; २५२; ७३.२५२;
 ६.१. ८।१६।१९ ९ १५।१६।२३
 २५३ ; २५४; २५५ ;
 ७।११।१२।१३।१५।१६ २।२।२।५।
 २५६ ;
 ७।७।९ ५।७।१६।२२ ११।१३।१३
 ; २५८ ; २५९ ; २.
 २५ १३।२१।२।२।७ २५
 २५९; २६० ; ५.२६२;
 ५।६ २५ १७।१९ १।१५
 २६३; ७.२६३; ९. २६५; ११।१५
 २६६;
 २।३।५ १०. १।११ १० १७ १५।
 २६७ ; १०.२६७ ; २६९; २७०; २७१
 २५ ५. १।१७।१२।२२ १२.१०।
 ; ११.२७२; २७३ ; १२.२७५
 १५।१९।१९।२५ ३।५।१।२२ ५।५।६।
 २७६ ;
 ७।११।१२।१८ ५।१०।१०।११ १५.
 ; २७७
 २३।२५।२६ ३।११।१२ १६।१९।
 २७८ ; २०. १६।१९।
 २० १०।११ २७.२८३; ५८.
 ५।५।८ १९।१९ ११
 २८३; ५५. २८३ ; ६०.२८५;
 ३।३।३।३।५।७।११।१२।१८।१८।२।२६
 २८६ ;
 ३।५।५।५ १।११।
 २८७ ; ६२. ८।१५।२५ २८८ ;
 १३।१५।१५।१६।१६।१८।२१।२।२७
 ;
 ५।११।१८ १५ २।१६।२६
 २८९ ; ६६.२९०; ६७. २।१६।२६
 २९२; ७२. २९३; ८८.२९५; २९५;
 १६।१७।१७ ११
 २९३. २९५ ;
 ४.१. ६।८।१६।१८ ५।६।१६।१६।
 २९६ ; २९७
 २७।२७ १।९।११।११।१९।२७ १।८।
 ; २९८ ; २९९

८१७७१७१९१२२२५ १८ ८
 ३००; ३०५; ३०५;
 २५२५ ८८२३२५ ५ २५
 ३०५; ३०७; ३०८; ३०९;
 ३ १० १५१७७२० १०२२
 ३१०; ३३१२; ३१३; ३१५;
 १८२० ११११२२२२२२२५
 ३१५; ३१६;
 २५२५ ११ ११९ ५
 ३१७; ३१८; १२३१९; १७.
 ११२० ६८ २०२१२१
 ३१९; १८.३२०; १९.३२०;
 २०.३२०; २१.३२१; ३२२; २३.
 ८१११ १२२५ ६११ २१
 ३२३; ३२५; ३२६; २५.३२६;
 १८१९ २६.३२८; २७. १२१५१५
 ३२७; ३२८;
 १६२१ ७७७२०
 ३२९; ३१.३३०; ३२. १८१८२१२१
 ३३०
 २३ १३ १८२५ ३
 ; ३३१; ५२. ३३१; ३३२; ५९.
 १२१९६२३२५ १३१५१९२१
 ३३२; ५०. ३३३
 २३ ५ ७८१९२३ ३६
 ; ५१.३३५; ३३५; ३३६;
 ५२.३३७; ३३८; ५५.३३९; ५५.३३९;
 ५६. ८१२३ ५७.३३९; ६०.३३९; ६२.
 ३३३; ७५.३३५; ८०.३३५; ३३६; ८५.
 २२२२ २२१३१५१५१६१७१७
 ३३६;
 १६. ८९.३३७; ९३. १२१३१५१९
 ३३७;
 १६. २२२२२३ १२ १५ १५
 ३३८; ३३९; ९९.३३९;
 १०१. ६१२२१२१ १०८. १८२०
 ३५०; ३५१
 २०२१२३ २२२२ ११२१५८
 ३५२; ३५३
 १०१११११२२२६ १२२५७ १०९.
 ३५५; ३५६; १२. १८२२२२ १२१११३
 ३५७; ११०. ३५८; ३५९
 १३१५१७७१८ ६
 ; ३५८;
 २.१.१.३५९; ११७२१२६२८
 ३६०
 २१५१११२५ २२३ ११११२७
 ३६१; ३६२; ३६३
 १११५२३२६ ११२१५ ११२
 ३६५; ३६६;
 १२२०२५ ८१११५१६१६
 ३६८; ३६९;
 १०१३११२३२३ २५ ३११६
 ३७०; ३७१; ३७२;
 १११७ ११६ ११५१७७८२२
 ३७३; ३७४; २. ११५१७७७८२२
 ३७५

५२० ६८११११२१३१५१६१८
 ३७६; ३. ३७७
 २० ५. १६७ ११०१११
 ३७८; १२. ३८०; १६.
 १११११२२२२ १८. ११११२१२१
 ३८०; ३८१
 १३ २०. १२१३१५१५१६
 ३८२; २५.
 १७१८१९ ७ १९
 ३८३; ३८४; २९.३८५; ३०.
 १२३३१६१८१८ ११
 ३८५; ३३.३८६; ३६.
 ३८८; १११२१५२१२२२२२५
 ३८९
 १२२५८१०१६१८ २६
 ३९०; ५०.३९०; ५१.
 ३९१; ५३.३९१; ५७.३९१; ५१. ८१११
 ३९३
 १८ १७१९२१ ५ १५
 ; ३९५; ३९६; ५२.३९६;
 ५३.३९७; ५५. १५१८१९२० १११
 ३९७; ३९८
 २३१७७१७ २५ ३०२१
 ; ५६.३९८; ५७.३९९;
 ६०. २५१११२१५ ५७.५०२; ६९.
 ५०१
 १५२२२२ ५२५ १११९८२७
 ५०२; ५०३; ५०४;
 १२१९०२०२२३
 ५०५
 २.३. १२१३१५१५१५१५ ५०८
 ५०९
 १६१७७१९ २३२२५ ३११५
 ; ५०९; ५१०
 ५.५०९; ५१०; ६. १०१३२२२३
 ५१०
 २३ २१८१९२१ ५१२; ११.५१३;
 ५११
 ७११११५२० १२ १७२१
 ५१५; १५.५१५; १९. ५१७;
 २०.५१६; २५. २११२१५१५
 ५२०
 १५१६१८१९२०२१ २१८१५
 ५२१;
 १५२३२१२२; ३६७७७७१०
 ५२३
 ११ १३१५ १२३२२५२६
 ५२५; ५२६
 ११५१११२३२८२८ २३११७
 ५२७; ५२८; २५.
 ५२७; २८.५२९; २९. ५३०;
 २२. १८१८१९
 २२१६१६१७७२०२१२३ ५३२
 ५३१
 १२१३१३१७७१८१८२३२५ २५
 ५३३
 २५ १२१५१२१५१५१५२१२१
 ५३५
 ३११५१२१३१२१३ ३५.५३५;
 ५३६; ३६.५३६; ३८.५३६;

३.१. ५।६।११।१४ १७।१८।२५।२७।
 २७ ८।१०।१४।१६।१७।१७।१७ १।४।
 ; १।६।१८।२३ ; ८. ६।१० ; १.४।
 ; ४.४.३; २.६।१०; ३.४.४।
 १५ ; ५. १.५।१९ १।२ ; ७. ९।१३
 ; ४. ४.४.५ ; ४.४.६; ७. ४.४.६; ८.
 २।२ ; ९. ४.४.७; १२. ९।१४।१९।२१
 ; ४.४.९; १३. ४.४.९ ; १६. ४.४.१०; १७.
 ४.४.१० ; १८. ४.४.१० ; २१. ४.४.१० ; १९. ४.४.१०
 ; २२. १।६ ; २१. ४.४.३; ३०. ४.४.६; ३५.
 २.१।२.१ ; ३७. ४.४.९ ; ४३. ४.४.९; ४६.
 २।६।८।१२।१३।२।२१ १०।१९ ५।७
 ; ४.६.१ ; ४.६.२ ; ४.६.३;
 ५०. १.३।१.४ १.२।१.४।१.७।२.४
 ; ५२. ४.६.४ ; ५४. ४.६.५; ६०. ४.६.६; ६५. ४.६.७
 २.१।२.५।२.५ ; ४.६.८; ६७. ४.६.८; ६९.
 ४।१०।११।१४ ४.७.०; ७१. ४.७.०; ४.७.१;
 ४.७.२; ५. ४.७.३; ५. ४.७.३; ११. ४.७.५; १२.
 ४.७.७; १५. ४.७.७; १९. १.७।२.०।२.३ ; २६.
 ६।८।२.३ १.६ ; ३२. ९।१०।१४।१८ ;
 ३३. ४.७.८; ३४. १.०।१.३ ; ३५. ४.७.८; ३६.
 ४.७.८; ४.७.८.५; ४.९. २।१.६ ; ५.६. ९।१.०।
 ११।१३।१७।१७ ५.८. ४.८.९; ६२. ६।२.२।
 २.२।२.३ १.६।१.७।२.२।२.४।२.६।२.६।२.६ ;
 ; ३।३। ५।१.१ ; ७. ४.९.४; ७. ४.९.५; ८.२.
 ५।६।६ ; ८.५. ७।८।१.१.२।१.४.२.७ ३।३।३।
 ४।४।६।१.५।२.४ ;
 ३.१.१. २।५।८।१.२ ८ ९।१.०।१.२ ;
 २. १.७।१.९ २।१.५ ५।६ १ ६; ३. ६।
 ८।१.१.१.१.१.१.१.७.१.७ १।१.७.२.०।२.१।
 ; २.१.२.१.२.१.२.३ १।१.५।१.३।१.६।१.७ ;
 २।६।२.६ ६।१.१.०।१.०।१.०।१.१।
 १.२।१.५।१.८।२.० ; ५. १.०.०; १.१.३; ६.
 १.१.७ ; ७. १.०।१.९।२.३ १।४।५।६।१.७।१.९।
 १.१.७ ; ७. १.२.३ ; १।४।५।६।१.७।१.९।

२.०।२.३।२.६।२.७ १.६।२.०।२.२।२.३ ६।
 ; १.५ ; १.०।१.७।१.९।२.०।२.० ; ८. ५।५।१.०।१.१।
 १.६।१.७।१.८।१.९।२.० २।५।१.३।२.१ २.३।
 ; १.२.३ ; १.२.३ ; १.२.३ ; १.२.३ ; १.२.३ ;
 २.८ ३।३ १।७।१.१.१.३।१.३ ; १.०. १.८
 ; १.९ ; १.९. २.० ; १.९. २.० ; १.९. २.० ;
 १.१. २.२।२.४ ; १.२. ६।६।१.६ १.२।१.५।१.९
 ; २.३ ; २.३ ; २.३ ; २.३ ; २.३ ;
 १.३. ७।१.६।१.७ ; १.८. १.१।१.२ ८।१.०।
 १.६।१.८।१.९।१.९।२.० ; २.१. ५।६।७।१.०
 ; १.७ २.४।२.४ २।७ २.३।२.४।
 ३.०.२.८; २.२. २.८ ; २.९ ; २.५. २.३।२.३
 २.४।२.४ ३।४ १.०।१.१।१.९।२.१ १.२।
 ; ३.१ ; २.६. ३.१ ; ३.२
 १.५।१.७।१.९।२.० १.६।७।७।१.२।१.६।
 ; १.८।२.५ ५ २।३।४।५।१.६।१.७।२.०।
 ; ३.४ ; २.०. २.१।२.१।२.२ १।४।१.०
 ; ३.८ ; ३.८ ; ३.८ ; ३.८ ; ३.०.
 १.३।१.९।२.३ ३।१.२।१.३।१.८।२.६
 ; ३.१. १.० ; १.१.२ २.५।२.५ ५।७।७।८।
 ४.० ; ४.१ ; ३.२. २.५।२.५ १.०।२.४ १।१।१।
 १.० ; ३.४. ४.४ ; ३.६. ४.५ ; ३.८. ४.६
 २।१.४।१.९ १.१।१.१।१.१.२.२ १.१।
 ; ४.०. १.१.१.१.१.१.२.२ १.१।
 १.६ १.७ १।५।८।१.८।२.७ ४.४. ५।
 ; ४.३. ४.६ ; ५.० ४.४. ४.४. ५।
 १.४।१.५।१.५ ४।८।१.५।२.१ १।३।३
 ; ५.२ ; ५.३ ; ४.६.
 ७।१.२.१।२.२ ४.४. १.४ २.१।२.३ ; ६.७.
 ५.४. ४.५ ; ५.४. ४.५ ; ५.४. ४.५ ; ५.४. ४.५ ;
 २.० ३।५।६।७।१.२।१.४।१.६।२.६ १।३।
 ५.६ ; ५.७ ५.७ ; ५.८
 ७।१.१.१.१.६।१.६ १.२।१.३।१.६ ३।८
 ; ५.९ ; ५.९ ; ५.९ ; ५.९ ; ५.९ ;
 ७. २.२ १.९ ५ १.३।१.५।२.१
 ७. ६.० ; ६.१ ; ७. ९. ६.२ ; ८.०. ६.२ ;
 ८.५. ६.५ ; ८.६. १.७ २।५।६।७।१.९।
 ६.६ ; ८.७. २।५।६।७।१.९।
 २.३ ३।६।१.६।२.० ८ १।८ २.२
 ; ६.८ ; ६.९ ; ९.० ; ७.० ;
 ६।१।१.०।१.१.१.३।१.६ १.१. १।१.२.०।२.४
 ; १.१. १।१.२.०।२.४ ;
 ५।६।१.४।१.७.२.१.२.२।२.३ २।४।७.२.१
 ; २.१.२.२ ५।५।५।७.८।२.६ १.३. ४।
 १.२. ७.५ ; १.२. ५।१.१.१.५।१.५।१.५।
 १.२. ५।१.१.१.५।१.५।१.५।
 १.७ १.७ ७।८।१.२।१.३।१.८।२.२।२.७ १।
 ; ७.८ ; ७.८ ; ७.८ ; ७.८ ; ७.८ ;
 १.३।१.९।१.९।२.०।२.१.२.४.२.६ १.५. १.३ ;
 १.७. ४.७ ; १.७. १.३।१.४ ; १.०. ७. ५।६।६ ;
 १.७. ८.२ ; १.०. ५. १.३।१.४ ; १.०. ७. ५।६।६ ;

११२.८६; १२२.८७; १३१.९०; १३२.
 १७२१ ११ १४१४ २
 ९०; ९१; १३४.९१; १३५.९२;
 १४९.९३;
 २.१. ५५९११४ ३७ १५ १११
 १५ ९६; ३.९६; ९७
 १२२२२२२२२३२३२३२४२४
 ;
 ४.९८; १६.१०१; ४८.१०३; ५६.
 ७१०११० २२ ७७८
 १०५; ५७.१०५; १०६; ६०.
 ३१४ २० १
 १०७; ६१.१०७; ७७.१०९; ७८.१०९;
 ८३.१०९; २२ २१८११०१२१४
 ११०; ; ८४.
 १४१४१७७९ ८७.११२; १०१.
 ११२; १०२. ८१०१२१ १४ १४
 ११३; ११३; ११४; १०७.
 २० ७१२ १६१६१६१७
 ११४; ११५; १०९. ११६ ११६;
 ११८१११११ ११०. १११२११९
 ११७; ११७. ११८; ११९.
 ११२ ११ ८११११५
 ११९; ११४.११९; ११५. १२०
 २०१२ १६१७२०१२३ १
 ; ११८. १२१; १२२;
 १२३. १३१४१५१७२३२४ ५११०
 १२४. १२३; १२४;
 १७१२१८ ११३१ ११३१
 १२७; १२६.१२८; १२७.१२९
 २२२७ ३१९६ १३
 ; १३०; १४६.१३३; १५०.
 १३४; १७१.१३४; १७४.१३५; १७८.
 २० २१५ १४
 १३५; १७८.१३६; १८८.१३७;
 ३.१. ५६१८१५ १२१६१९१
 १३८; ३. १३९
 १९ १४१६१२१२५ १
 ; ६.१४०; १०. १४०
 २६ १२ ५१११ १३
 १४१; ११.१४१; १२. १४२; १३.
 २१ १५ १८ १३ १९.
 १४२; १५.१४३; १८.१४४; १४५; १९.
 ११८१२१२५१२५२६ १४६ २०.
 १४५; १४६; १४७;
 ११३११४१६१७६१७७२१२२
 ;
 १५११० १४ ५
 १४७; ५६.१४९; ५८.१५०; १५.
 १५२; १००.१५३; १०७.१५४; १३१.
 १३१३१५ ३१४ ७७८१
 १५८; १३२.१५९; १३३. १६०
 ८१३११४ १२ १६
 ; १३५.१६१; १३६.१६१;

१७११११ २२१४ ८
 १६२; १३९.१६३; १४०.१६३;
 १४२.१६३; १४५.१६३; १६१.१६५;
 १७११५ ६११
 १६६; १६३.१६७;
 ४.१.१६८; २. ३१७७१२१२१
 १६९
 २२२२२२२२३२३२४२४७ १७०;
 ; १७०;
 ४.१७०; ५.१७३; ८.१७१; ९. १०१०;
 १९.१७१; २१. २५२६ २७१९६
 १७३; १७३; ३७.
 १०११११३ ६७. १३१४१६ २४
 १७६; १७७; १७८;
 २५ १५१४ ६११११५२१२५
 ; १७९; ६९. १८०
 २५२८ ५ ६१८११२०१२२
 ; १८१; ७७. १९८१२०१२२
 २३२४२४ ७९.१८२; ८२. १८२
 २३२३ ; ८५. १८३
 ; १०२.१८६;
 ११०.१८७; ११४. ६११११
 १८८;
 ४.२.१. ८११७७१८२०१२२
 १८९
 १३१११३१४ ६७१०११०१११
 १९०; १९१
 १३१३१५१७२०१२०१२६ ४
 ; १९२
 ५१६१२१२३ २१२१५१८२५
 ; १९३
 ३७१०१८ २५१११८१० ७७
 १९४; १९५; ३.१९७
 २०२३ २७८ २० १४५६१११
 ; १९८; १९९;
 १११२१२१५१२ १६ १११
 ; ४.२०१; ६. १२०
 १११११ २१ १२१०१९
 ; ७.२०२; २०३; १०.
 ११ १२१३१३१४१६१९६१९६
 २०३; १३. २०४
 २०२१ २३ १६१६१६१७७१८
 ; २०५; १४. २०५
 २२ ७८१११५११५ १५. ८१५ ३
 ; २०६; १५.२०८; २०९;
 १७.२०९; २०. २११ २०२३
 २४ ११ २२. २१२
 ; २१३; ३१.२१३; ३२. २१३; ३४.
 ११ ११ ११११
 २१३; ३६. ११११७७२०१२१
 २१४; ३६. २१५ ; ३८.
 २१५; २१६; ४४.२१७; ४८. १५१२१
 २५ १४१७ १५१६१९१२०१२३३२३
 ; २१८; २१९
 २४२४२५२५ ७७८१ ११
 ; ५०.२२१; ५४. २२२
 १८ ८११११४ १३११५
 ; २२३; ५५. २२४; ६०.२२५;

१९१२४२४ ; १०.२९४; ९.२८१८
 ११११८ ; २१.२११११
 २४५; १३.२४६; १४.२४६; १८.
 ६६१६ ; २१.२३२४ ; २४८; २३.
 २१२५२५ ; २४९; २७.२५०;
 २८.२५१; २५२; ३३.२५३; ३४.
 २४२४ ; ३६.२५४; ३७.२५५
 २२२३२३२४ ; २५६; ३९.२५६
 १९१२० ; ५०.२५८; ५४.१९२१९१४
 १९१९९ ; ५६.११११११११
 ६८.१९२२ ; ७०.२६३ ; ७२.१९३
 २१३११११५११६१९१९१९
 ११०११४ ; ७३.१२१६१६१६१६१७
 १८ ; ३१७१११ ; ७४.१७१८१९
 २६४; ७७.१६१७१८ ; ७८.२६९; ८०.
 २६९; ८२.२७०; ८९.२७१; ९०.२७२
 १९१२१२२ ; ९६.१३१४२५ ; २१०
 २२ ६१७११ १११८ ; २७५ ; २७६;
 २.१.८१३ ; ३.२७९; ७१११०२४ ;
 २३ ; ८.२२१ ३१११३२२२४
 २६ ; १०.२८३; ५१५१०२५ २११११
 १३१६१८ ; २८६; २६.२८९; ३५.२९१
 १०१२११३१७२३ ; ३६.६१३ ; ३७.
 १५१७७ ३१११५१६११२१२३ ; ४४.
 १६१११२० ; ५८.२९७; ५९.५६७८
 ८११११ ; ६२.१६२०२२२२२४ ;
 २९९; ६७.५११३१८१८२४ ५५५
 ५ ; ७३.३६७ ; ७८.३०२; ८०.
 ११२ ; ३०३; ८२.३०३; ८४.१११५ ; ९८.
 १९१९२०२२ ; १००.१४१५१५५
 १७२०२० ; १०१.७२१ ; १०२.

१४११५ ; १०६.४७ ; १०७.३९२; ११५.
 ११३३१४ ; ११७.११०११०११० ;
 ३१४ ; ३१७.३१७११८ ; १७१७७
 ३१६ ; ३.३१७ ; ३१८;
 ४.३१९; १०.३२०; १४.३२२; १५.
 ३२१; ३३.३२२; ३२३; ४४.३२३; ३२४
 १५१८ ; ४५.३२५; ५०.१९२० १४१४
 ४५ ; ५४.३२९; ११०११११५ ; ६१.
 ३३२; ६९.३३३; ७१.१५१६१७१८
 ११ ; ७७.३३४ ; ८३.१११२ ; ८५.३३७;
 १०८.३३९ ; ११३.२४५ ;
 ४.१.८११७१८ ; ३१२१५१५५
 १९ ; २.३४६ ; ५.३४७ ; १०.१८२० ;
 १२.३४८ ; ३०.३४९ ; ३५.३४९ ; ४७.
 १३१६ १२१३१६ ; ४१.३५१
 १११७१८११११११११ ; ६७.३५५;
 ३५६; ८२.१५७ ; ८३.३५८ ; ९३.३५९
 २१२१ २१११११२१२२२ ;
 ३६० ;
 ८.१.१.३६१ ; ३६२ ; ३६४
 १५१६१८१११२४२६ ; ४.३६५;
 ७८१११११११६ ; ८.३६७ ; ९.३६८
 १० ; १२.३६८ ; १८.३७२ ;
 ३७३ ; ३५.३७५ ; ३९.३७५ ;
 ४७.५६७१९ ; ५५.६६८ ; ५६.३७८;
 ६५.३७९ ; ६८.५७११० ; ६९.३८०
 २३२५ ; ७०.१११११४ ; ७२.३८२;
 ११११३१७१७२० ;
 २.१.१११११११५ ; ३.३८६ ; १४४
 १४ ११११४ २२२२६६७७७१
 ; ६.३८९ ;
 २०२३२३२६२७ ११२४ ; ३९३
 २ ; १७ ६१११२११२२३
 ३९४ ; ७.३९४ ; ८.३९५ ;
 ९.३९५ ; ३९६ ; १२.३९६ ; १५.३९६

अपूर्वत्व ४.२.१३.२७^०; २७^५.
 अपूर्वनिपात १.२.२३.१५^{१२३}; २.२.२४.२१^{१२९}.
 अपूर्वपति ४.२.१३.२७^{२१}.
 अपूर्वपद ६.२.२९.१२^७.
 अपूर्वपदार्थ ६.२.२९.१५^{११८}.
 अपूर्वविधि (पा. श.) १.४.५१.३३^१.
 अपूर्वविधित्व १.१.५७.११^{१८}; १५^१.
 अपूर्वा १.४.१.३०^०.
 अपूर्वानुत्तरलक्षणत्व १.१.२१.३७^३.
 अपूर्वोपदेश ३.१.१.६१^{१०१२}; ११^३.
 अपृक्त (पा. श.) १.२.२१.२२^{२५}; ६.१.६५.
 ६६^६; २५^५; ६९.१७^३; ७१.५०^५; ७.१.२०.
 २५^३.
 अपृक्त^० (पा. श.) १.१.६२.१६^८.
 अपृक्तग्रहण १.२.२१.२१^३; ६.१.७१.५०^५; ६८.
 ३६^३; १३.
 °अपृक्तग्रहण ६.१.६८.२६^३; १३.
 अपृक्तलोप १.१.६२.१६^३; ६.१.६८.२६^५;
 ११^{१११}; ६९.२६.
 अपृक्तसंज्ञ १.२.२१.२१^२.
 अपृक्तसंज्ञा १.२.२१.२१^२; १.०१२.
 अपृक्ताधिकार ६.१.६९.१८^३; २३.
 अपृक्ताश्रय ७.१.२०.२५^५.
 अपृच्छत्व ३.१.२६.३३^५.
 अपृथग्भाव २.३.२०.२५^३.
 अपृथु ५.१.१२१.३७^५; ६.४.१६१. १२^{१५१}
 १५१७७१८१९१९९.
 अपृथुता ५.१.१२१.३७^०.
 अपृथुत्व ५.१.१२१.३७^०.
 अपृथुमत् ६.४.१६१. १८१८१८८.
 २३१.
 अपेक्ष ३.१.९५.१३^१.

अपेक्षमाण २.१.१.६७^७; ३६^{३३}; ४.२.९२.
 २६^०; ५.३.७४.२१^१.
 अपेक्षा ४.२.९२.२६^{१०}.
 अपेक्ष्य (अ.) १.१.२३.८२^२; २.४.२१^१; ३.
 ३.२६^१; ४.२१.३२^२; २.१.१.३५^६;
 ५५. २४^{२५}; ३६^८; ६९.४०^५; २.५.
 २०^९; ११. ३५^{१२}; २४.२२^३; ८२.
 २६^८; ३.१.६७.५२^३; ९४.७६^९; ३.१६१.
 १६^६; ४.१.७८.२२^३; ९३. १३१५१९१
 २०१२१२३; ५.१.११९.३६^७; ३.५५.
 २३ ७७११२.
 २१५; २१६.
 अपोनपात (देव.) ४.२.२७.२७^६.
 अपोनप्तु^० (देव.) ४.२.२७.२७^६.
 अपोनपित्रय ४.२.२७.२७^६.
 अपो शि (पा. सू.) ५.१.९.३१^०; ७.४.४८.
 ३५^७.
 अमृन्तृव^० (पा. सू.) ३.१.१३२.१६^०.
 °अप्यादि ३.३.१४०.१६^३.
 अप्रकरणज्ञ १.१.२३.८१^१; ६.१.८४.५७^३.
 °अप्रकर्ष ४.१.१.११^५; ५.३.५५.२१^३.
 अप्रकृत ६.४.१३.१८^३; ७.१.७४.२६^८; ८.
 १.५५.३७^३.
 अप्रकृतप्रतिषेध ६.४.१३.१८^३.
 अप्रकृतिक १.२.६४.२३^१; ३.१.२.५.
 २१.
 अप्रकृतिपर ३.१.२.५.
 अप्रकृतिस्वरत्व ६.२.२९.१२^७.
 अप्रगल्भ २.३.६२.२६^६.
 अप्रगृह्य १७.
 अप्रति २.३.८.२१^१; ८.३.६७. १४^{१५१}.
 २३.
 अप्रतिपत्ति ११; १.१.२४.१०^४; १०५; ५१.
 १२६; ४.२. ११३१२०१२३.
 ३०५.

अप्रतिषिद्ध ७.१.७४.२६६.

°अप्रतिषिद्ध ११.

अप्रतिषिद्धत्व १.३.७९.२१६.

अप्रतिषिद्धा १.१.४३.१०९३ ६३.१६७; २.४.४. २१६; ३.१२.२७३; १.४.२७७; ४.१७. ३१६; ३.१.६७.१९.

अप्रतिषेध १.१.६.५६; ५६; २०. २७/२७; २२. ७५; २६. १७/१७; ४३.१०९; ६३.१६७; २.४.२१५; ४.१.२२५; ३.१५.२७९; ४.१७.३१९; २.२.११.११९; १.४.११९; ४.८१. १८/१८/१८/२१; ३.१.११९; ११२. १४/१४; ८६; ४.१.१४७. १५/१७; ५.३.१०. २२/२२; ६.१.६७. ८५; १२९. १५; १६७. १०५; १८६. २२/२२; ११३; ४.१०१. १७/१७; ११०. २२/२२; ७.३. ५९.३३९; ६१.३३२; ११३. २०/२०.

अप्रतिष्ठमाना ४.१.४८.२१३.

अप्रत्यय १.१.६.५६; ५८.१५२; ६१.१५९; ६९. १८/१८; ७८; ७२. १८७; २.४.५.२१७; २१८; २२१; २२२; ४.८५.५०९; ४.१.१.११९; ५.३.८३. ४२५; ६.१.६५. २१; ६.८. ८६. २१; ११२. ३३; ४.१९. १८; ७.२.११.३०५; १०६. ३१९; ८.२.३२. ४०.४. ३.१७. ४२७; ८७. ४६; १०८. ४१; ११७. ४५०.

अप्रत्यय° १.१.६९.१७७; २.४.५.२२१; ४.१. ६.२०२.

°अप्रत्यय ६.४.१.१८९.

अप्रत्ययक ६.३.३४.१५१.

अप्रत्ययत्व १.१.५७.११७; ६.४.४२.१९८; १०४. १२/१२.

अप्रत्ययपरा ३.१.२. १३.

अप्रत्ययविसर्जनीय १.१.५१. २१/२१; ८.३. ४१. ४३४; ४३. ४३४.

अप्रत्ययस्थ ६.१.१३. २०; २१.

अप्रत्ययस्थत्व ७.३.४. ३२१.

अप्रत्ययात् (पा. सू.) ३.१.११.१३.

अप्रत्यायिका ३.१.२. २४; १६.

अप्रत्यर्थ १.२.६४.२३३; २४५.

अप्रत्यादि २.३.४३. ४५९.

अप्रत्यायिक १.२.६४. २३३.

अप्रत्युत्थान ६.१.८४. ५९.

अप्रथम ४.१.८२. १९०/१९०; ६.१.१. १६ ८५.

अप्रथमा २.२.२४. ४६/२५; ३.४६. ४६/३.

अप्रथमात्व ६.३.६८. १६६.

अप्रथमासमानाधिकरण ३.२.१२. १२५; २१/२२; १२७; १२७. १२२.

अप्रथिमन् ५.१.११९. ३६९; ३.१.४. १४३; ४. १.८३. २३५.

अप्रथीयस् ६.४.१६१. ८११/१११/१५१/९८.

अप्रधान १.२.४३. २१५; ४.८. २२२; ४.२३. ३२३; ५१. ३३५; २.१.१. ३६०; ३.४. ४६५; १९. १९/२०; ३.१.२६. ३१; ४.१. १.१९५; १.४. २०५; ५.१.११९. ३६७; ८. २.८३. ४६६.

अप्रधानग्रहण २.३.४. ४६५.

अप्रधानत्व ३२.

अप्रधानवचन २.३.१९. ४५३.

अप्रमत्तगीत ३.

अप्रमाण ४.१.९२. २४५.

अप्रयुक्त २३/२३/२४/२५/२६/२६/२६/ २७/१/२/३/४/५/६/७/८/९/ १०; १.१.२.४. ८७.

२.४.३४.४३^{२२};
 ६.१.६८.४३^२; ८६.६६^२; ४.२.१८१;
 १९.१३६; १६३.३३^५;
 ७.२.१०८.३१^१.

अप्रयुज्यमान १.४.८३.३१^६; ८४.३१^३; २.
 ३.१.४१^०; ४३^३; ४६.१०^{११}.

अप्रयोग १^०; १.१.४४.१०^३; २.४५.२१^७;
 ५१.२३^७; ६४.२३^१; २४^५; २४^१; ७२.
 २५^२; ४.९३.३४^६; २.१.१.३७^०; ३६.
 ३१^६; ३.४६.४६^२; ३.१.७.१५^५; १२.
 २३^५; ४.१.३.११^६; ५.२.९४.३१^२;
 ४१^७; ८.२.८३.४३^७.

अप्रयोजक १.४.५५.३३^१.

अप्रयोजन ४.१.१४७.२६^१; १५०.२६^१.

अप्रवीण १^०.

अप्रवृत्ति १.४.११०.३५^७; २.१.१.३६^३.

अप्रसङ्ग १.१.१.४१^६; ४८.११^७; ६३.१६^८; ३.
 १.७.१११^१; १२०^२; ४.६९.१८^१; ६.
 १.१५८.१०^०.

अप्रसिद्धि १.१.१.३०^०; १२.६९^०; ३८.११^१; १३^३;
 १६^०; २.१.११^१; २७.२०^२; ३०.२०^७;
 ३९.२१^२; ४१.३^१; ४५.२१^९; ६४.
 २१^७; ३.३.२६^१; ९.२६^५; ६२.२८^८;
 २६^९; ४.२.३०^५; २३.१४^१; १२०^२;
 ५५.३३^१;

२.१.५१.३६^३; ३९^४; ५५.३६^८;
 ५७.३६^९; २.२५.१६^१;

३.१.९१.७३^२; २.८.१.११^१; १०२.
 ११^३; १२४.१२^१; १६१.१६^५;
 ४.१.३.२०^०; ८९.२४^०; ९२.२३^६;

६.१.६५.४१^१; ८४.५१^३; ८५.६२^२; ८६.
 ६५^१; १५८.११^८; ३.६५.१६^५; ६८.१६^६;
 ४.१.४९.२२^७;

७.२.२०.२८^२; ३.५४.१५^१; ३३^७
 १२

८.१.१.३६^१; ७१.३६^३; ७२.३८^२;

२.३.३८^८; १९.३१^९; ७८.४१^४; ४.२.
 ४५^३.

अप्रस्थित २.३.६१.४६^६.

अप्राच् १.४.८०.३१^५; २.४.६६.४६^१.

अप्राणिकर्तृक ३.२.५३.१०^१.

अप्राणिजाति ४.१.६६.१८^१.

अप्राणिन् १.२.६३.२३^३; २.३.७.१६^१; १८^१;
 १९; ४.१.५४.११^१; ८.३.७२.२०^१;
 २१

अप्राणिन् ० ४.३.१३२.३२^१; १२^१;
 ३२^३.

अप्राणिस्थ ४.१.५४.२१^२.

अप्राण्यङ्ग ५.४.७६.४४^०.

अप्रातिपदिक १.१.७२.२२^२; १८^५; १८^६; २.४८.
 २२^०; ४.१.६.२०^२; १७.२०^९.

अप्रातिपदिक १.२.४५.२१^२; ४७.२२^३; ४.
 १.६.२०^२.

अप्रातिपदिकत्व १.२.४५.२१^८; ६४.२३^३; ३.
 १.२५^३; २५^४; ४.१.४.२१^९; ५.२.
 ५९.३८^५; ९.३.११^१; ३६^२; ८.१.१.
 ३६^४.

अप्राधान्य १.४.२३.१८^१; ३२^३; ५.१.११९.
 ३६^७.

अप्रात १.१.३.४६^३; ६.५६^६; २७.२६^१; ८७.२८.
 १११२१३१४^४; ४४.१६^२; १०^३; १०^५;
 २३१२५१२५; १११८१८११०११११
 १०६

१६।१७।१७।१७।२०।२१।२१।२१।२२।
 २२।२२।२२।२२।२५।२५।२६ २।२।३।३।६।
 ६।७।८।१३।१३।१३।१३।१७।१८।१८।२१।
 २३।२५।२६।२६ २।२।३।३।६।६।७।१०।
 १२।१२।१३।१६।१६।१७।२०।२०।२१।
 २३।२३।२३।२४ २।२।३।६।८।८।१०।
 ११।१५।१५।१६।१८।२१।२१।२२।२३
 २।२।३।४।५।६।६।७
 ३.१.४.५.५.५; ३.१०७.१५.५; ४.२.४.
 १८।१९।२० २७ २१।२१।
 १७३; ६९.१८०; ८५.१८४
 २२;
 ५.१.४. २३।२३।२४ ३३८; ३३९; २.४.४.
 ३८०;
 ६.१.२. २०।२१ ६; ८९. २।४।५; ११३.
 २३ १९।२० १०४; २१५. २२।२२।२४;
 ८५; १६६. १०४; २१५. ११७;
 ११८; ३.१०. १९।१९।२०।२३ १४५;
 ६८.१६७; ७२. १६।१६।१७।१९।१९ ४.
 १६३.२.३३; १७१.२.३३;
 ७.२.१०.२८.४; ४.४. ७।७।८।२१।२२;
 १।२ २६६; ११७.३१५; ४.६१.३५४;
 ८.२.२३. १८।१८।१९ ७२. २०।२१।
 २१; ३.४.३.४.३.५; ११२. ५।५।६
 ५।२६; ६३.२.१९.
 अप्राप्तविधि २.२.२०.४.१८; ३.४.२.४.१७३.
 अप्राप्ता ६.१.११३.८.५; ८.२.४६.११९.
 अप्राप्ति १.१.४.३.१०.१; ४९.१.१८; ५६.१.३.४;
 ६३.१.६.७; २.४.२.१.६; ४.१.७.३.१.९;
 ३.३.१.३.२.१.५.९; ४.२.१.१.७.३; ६.७.
 १.७.९;
 ४.१.९.३.२.१.७; २.४.८; ३.१.२.०.
 ३.१.८; ३.१.९;

५.१.१९.३.१.७; ३.५.५; ३.५.९.४.१.९;
 ६.१.२.६; ३३.२.९; ७१.५.०; ४.
 २.१.८.१;
 ७.३.४.४.३.१.५; ५.४.३.१.८; ३.३.०;
 ११९.३.३.२;
 ८.१.१.७.३.७.९; ३.५.९.४.१.९; ४.३.२.
 ४.६.९.

अप्रायश्चित्तिकाति ८.१.३०.३.७.५.
 अप्लुत १.१.११.१।१।२.५; ६.१.११३. ५।५।
 ८।८।१३; ८.२.६. १५।१५
 ३.९.१.
 अप्लुतभाविन् ६.१.११३. १।१.
 अप्लुतवचन ६.१.११३. १.३.
 अप्लुतवत् ६.१.१३०. १.३.
 अप्लुतवहुपस्थिते (पा. सू.) १.१.११. १.४.
 अप्लुतविकार ६.१.७७. १.८।२.३; ८.२.१०८.
 १.७।२.२.
 अप्सरस् (देव.) ३.१.११.२.९; ५.२.९.५.
 ३.२.१; ६.१.८.४.५.२; ८.४.४.७.४.६.३;
 ४.८.४.६.५.
 ° अप्सरस् (देव.) ३.१.११.२.१.
 अप्सरायते ३.१.११.२.१.
 अप्सव्य ६.३.१.१.४.२.
 अप्सुचर २.१.१.३.६.१; ६.३.१.१.४.२.
 अप्सुज ६.३.१.१.४.२.
 अप्सुमति ६.३.१.१.४.२.
 अप्सुमारक २.३.६.२.४.६.३.
 अप्सुयोनि ६.३.१.१.४.२.
 अबन्धन ६.१.१.४.७. १.८.
 अबशादित्व ८.२.३.८.४.०.४.
 अबहिर्भूत १.१.६.७.१.७.३.
 अबहु २.४.६.२.४.९.०; २।१.२।१.७
 ४.६.९.

अबहु° ४.१.५२.२३२.
 अबहुत्व २.४.६२.४१०.
 अबहुव्रीह्यर्थे ६.२.१८६.१३६; १८७.१३९.
 अबह्वच् ४.२.७२.२३७.
 अबह्वज्वहुव्रीहि ४.१.५४.२३३.
 अवाधन ६.४.११०.१९६.
 °अवीत्व° १.४.६०.३४२.
 अनुध ३.१.१९.३७.
 अबभक्ष २.६; ६.४.१.१८०; ७.३.६९.३३३.
 अबभार ६.४.७.१२०.
 अबभोगीनर् ५.१.९.३४०.
 अब्रह्मदत्त १.१.२३.२१; २.१.१२१; २.३.६९.
 ४६९; ७.१.९०.३७२.
 अब्राह्मण २.२.६.४१०; २.२.२२.२५२;
 ३.१.१२.२२; ३.१.९.१४५; ४.६.७.
 १३१३
 १७९;
 ५.१.११९.३६८;
 ६.१.४५.३४; ७.१.५१; १३५.१७;
 १५८.१००; २.२.१२३; ३.१.१४१; ३.४.
 १५३;
 ७.१.३७.३५५.
 अब्राह्मणक १.४.१.३०१.
 अब्राह्मणगोत्रमात्र २.४.५८.४८९; ४.१.९०.
 १२१३१३
 अब्राह्मणता २.२.६.४१२; ५.१.११९.३६८;
 १२१.३६९.
 अब्राह्मणत्व २.२.६.४१२; ५.१.११९.३६८;
 १२१.३६९; ७.२.६.४१२.
 अब्विकार १.१.५०.१२३.
 अब्विधि ३.३.५८.१५०.
 °अव्विषय ३.३.१९.१४५; २०.१४७.

अभ ६.४.१४३.१३१६
 अभक्त १.१.४७.१३१४१५१७१२३; ५१.
 १२७; १२२।२।५।२४;
 ६.१.७१.२१२३; १३५.१२;
 ७.२.८२.३०३.
 अभक्ष्य १६।१६।१७; १०।१०।१२; ७.३.१४.
 २२।२२;
 ३२०.
 अभक्ष्यप्रतिषेध १५।१६.
 अभत्व २.४.८५.५०३.
 अभयंकर १.१.७२.१२५.
 अभस्त्रका ७.३.४७.३२६.
 अभस्त्रिका ७.३.४७.३२६.
 अभार्य २.२.२४.४२२.
 अभाव १.१.२७.८६; ३.४.९३; ३९.९८; ४६.
 १२।१५
 ११४; ६७.१७३; २.१.१३।३; ३१.
 २०७; ६.४.२३४; २३८; ३.१.२२।२२।
 २३।२३; १२.२३६; ६०.२२५; २६३;
 ४.५९.३४१; ११०.१५।१७।१७।१८।
 २।२।२ ५।८।८।१।१३
 ३५६;
 २.१.१८.३८१; ६९.४०३; २.१९.
 ४६८; २३.४३९; २.४.४३३; २५.४२७;
 ३.१.४३९; ४४५; ४४२; ४६.४६२; ४.
 ८१.४६७; ९२.४६८;
 ३.१.२.५; ४५.५३; ८३.६३; ८७.
 १७
 ६९; ११.७५; २.८.४.१११; ३.३.१३९
 १९; १३.१४२;
 ४.१.३६.२१५; ७.८.३१७
 १०४
 २६८;
 ५.१.७६.३५७;
 ६.१.२.७३; १०२.७९; १५८.९८;
 १६१.१०९; १६६.१०४; २.१३९.१३५;

४.२२. ११११२ ; ८७.२३ ; १५३.२२९ ;
 ७.१.७३.२६६ ; २.१.२७८ ; ३७.२९४ ;
 ३.९२.३३९ ; ४.६०.३५३ ;
 ८.२.१.३८५ ; ३.१३.४२५ ; १७.४२७.

अभाव १.३.९.२६५ ; २.१.१.३६४ ; ३.१.१.
 १४.

अभावग्रहण १.४.११०. १७२२ ८१३
 ३५६ ; ३५७.

अभावलक्षण २.३.३७.४२२ ; ४५९.

अभाषितपुंस्क ७.३.४७.३२६.

अभि (उ.) १.३.१०.२६९ ; ७२.२६२ ; ४.३२.
 ३३७ ; ३.१.३.९० ; ६.१.५१.१० ; २.४९.
 १२८ ; ८.१.७०.३८९ ; ३.६५.४४३.

अभि (उ.) १.३.७२.२६२ ; ४.३२. १२१५
 ३३० ; ६.४.१२०.२१९.

अभिगत्य (अ.) १.१.५७.१२२.

अभिगम ३.२.१.९६.

अभिगमन ५.१.७४. १६१७१७
 ३५८.

अभिधातुक ६.१.८३.५५.

अभिजन (पा. श.) ४.३.९०.३१४.

अभिजन (पा. श.) ४.३.९०.३१४.

अभिजितक ५.३.११८.४२६.

अभिज्ञ १.१.३८. १५१९१७
 ९५.

अभिज्वलित १८.

अभितः (अ.) २.३.२.४२४ ; ५.३.९.४०३.

अभितः (अ.) २.३.२.४२३ ; ४१४.

अभिधातुम् (अ.) २.३.१.४११.

अभिधान १.१.६९.१७८ ; २.६०.२३९ ; ६४.
 १८१२१ १११२१५१६१७१८१२१
 २३३ ; २२२२ १२१३५१७१९
 ; ३.१.२५८ ;
 ४.५१.३३५ ;

२.१.१.३६३ ; ३६.३८९ ; ५१.३९३ ;
 ६९.४०३ ; १०१०११५ ; २.२.४.१२९ ;
 १३१५ ; २९.४३२ ; ४३५ ; ३.१.४२२
 १३ ; ५.४१४ ; ४१९ ;
 ३.१.७.१२ ; १३ ; १५ ; २२. ९११
 २६.३१ ; ६७. १११३१ ; ४.२६. १३१७८
 १९१२४ २१११२
 ; १७५ ;

४.१.४८.२१८ ; ९२. १४१५
 २४८ ; २१९ ; २५० ; २.१.२७१ ; ३.२५.
 ३३७ ; १५५.३३६ ; ४.७६.३३३ ;
 ५.१.५९.३५५ ; ८.१.४.३६५.

अभिधानतः (अ.) १.३.१.२५८.

अभिधानलक्षण ३.३.१९.१४६.

अभिधानलक्षणत्व ३.३.१९.१४६.

अभिधानवत् १.२.५१.२२७.

अभिधानार्थ २.१.५१.३९५.

अभिधाय (अ.) ५.३.७४. ४१४.

अभिधायक ८.२.५९.४११.

अभिधावत् १.१.५८. १५३.

अभिधीयमान २.२.२४.४२५.

अभिधेय २१ ; १.४.५१.३३५ ; २.१.५१.३९९ ;
 ३.१.२६. ७१११
 ३१ ; २.१२७.१५७ ;
 ४.२.५२. २१२११२२ २१२
 ; २८३ ; ६६.
 ६१७
 २८५ ;

५.२.२९.३७६ ; ३.२२. ५१८१३७१५
 १८१२१

अभिधेयवत् (अ.) १.२.५१. १३१४११५ ; २.
 २.२९.४३० ; ६.४.१०.

अभिधेयविशेषण १.३.१२.२७६.

अभिधेया ३.१.७. १०११२
 १३ ; ९४. २३१५ ; ११२.
 ८६ ;

४.१.१.१९^{१७}; ३.१९^{२०}; २०।२२; १४.
१०।१०; ९३.१९^{१९};
५.१.२.३३^३; १३.३१^१;
८.१.४.३६^२.

अभिनिःसृत ४.३.८६.३१^३.

अभिनिर्वर्तमान १.१.१२.६९; ६.३.३४.
१५३; १४२.१५८.

अभिनिर्वर्तमाना ६.३.४२.१५८.

अभिनिर्वर्त्यमान १.१.१२.६९.

अभिनिर्वृत्त १.१.४५.११^३; ३.१२.२७^५;
२७^५; ४.२.१३।२२; ३११; ५१.३९^{१७};
२.२.१९.४१^७; ३.२.१०२.११^३; ६.१.
३७.२६।२६; १।७।८; ३३; १३५.२४;
२२२.११^३; २.५२.१३^३; ८.१.७०.
३२^७.

अभिनिर्वृत्ति ६.१.३७.३२; ८.४.६।७।१०.

अभिनिविष्ट २.१.१.३६^३.

अभिनिवृत्ति ६.१.८.१२।१६।२४.

अभिनिश्चित १.१.३८.९६.

अभिनिष्क्रमण ४.३.८६.३१^३.

अभिनीत ३.३.१३२.१५९.

अभिन्न १; १.२.४३.२१^५; २.२.३०.४३^५;

अभिन्नतरक २.१.१.३५^६.

अभिपूजित ८.२.१०७.२३।२३.

°अभिपूजित° ८.२.१०७.४२^१.

अभिप्रयत् १.४.३२.११।१२.

अभिप्रविष्ट ४.३.८६.३१^३.

अभिप्राय १.१.२७.१४।१५; ४४.१०३; ५२.

१३०; ३.९.२६^५;

३.१.२६.९।१०।११।११;

५.१.११९.३६६; २.१३५.४०^१;

म. भा. श. को. १३

६.१.३७.३२^५;

७.२.८.२२^२;

८.२.३.३८^८.

अभिप्रायादि ५.१.११९.३६६; ३६८.

अभिप्रेत १.१.४५.११^३; ३.१२.२७^५; २.१.
५१.३९^६.

अभिप्रेता ३.२.१०२.११^३.

अभिमत १०; १.१.३८.१६.

अभिमतस् ३.१.१२.२२.

अभिमतस्शब्द ३.१.१२.२२.

अभिमान ३.४.२६.१७^७.

अभिमुखी ५.४.१९.४३^३.

अभिरूप १.२.५२.२२^५; ३.१.२६।२६; ४.४२.
१७।१७; ३३१; २.१.१.३६^०; ५६.३९^९; ६०.
४०^९; ३.१८.४३^७.

अभिरूपक १.२.३२.२०^९.

अभिरूपतम १.४.४२.३३^९; ५.३.५७.४१^३.

अभिरूपतर १.३.११.२७^३; ४.२.४.३२^६; ४२.
३३^९; ५.३.५७.१८।२०।२४.

अभिलाव १.३.१०.२६^२.

अभिवर्धमान ८.२.१०६.४२^१.

अभिवाद ३.

°अभिवाद ६.१.८.४.५८.

अभिवादि° (पा. श.) १.४.५३.३३^२.

अभिविधि (पा. श.) ३.३.२०.११^७; ४४.
१४९.

°अभिविधि (पा. श.) १.१.१४.७^९; ४.८.९.
३३^७.

°अभिविधिग्रहण २.१.१३.३८^०.

अभिविधौ भाव इनुण (पा. सू.) १.३.११.
२७^२; ३.३.२०.११^७.

अभिविनीत ४.२.३२.२०६.
 अभिव्यक्त ८.२.४६.२०७.
 अभिव्याहृत ३.२.१८८.१३७.
 अभिज्ञावद् ५.१.२.३३३.
 अभिज्ञास्त २.३.६२.१६६.
 अभिसंधिपूर्वक ३.१.२६.३३५.
 अभिसंबन्ध १७; ३९; १४१५; १.१.४४.
 १०२; ४९. २११२२२३; ५१.१२६; ५८.
 २५२६; १५३; २.१.१९१; ९.१६६;
 १९७; २८.२६६;
 २.१.१. ५।७।१२ १३ १२ १२
 २६३; २६५; ३६; ३८९;
 ५५.३९६; ६९. १९।२० ११।१५।१६; २.
 ५.४०९; ३.१.४३२; १९।२०२० ६।७।
 ८; ६५.४६३;
 ३.१.२६. १२।१३।१५।१६ ११ ३ ३
 १२५; १२५;
 ४.१.४८.२.१७; १२।१३।१४ १३.
 ५।५ १ १
 २४७; ११६.२५८; ३.५३. ३०९;
 ५.२.९४.३६२; ३९३; ३.६६.४२१;
 ६.१.७०.५१; १३५.९३; १४३.१३७;
 ३.६१.१६३;
 ८.१.७०.३८१; ३.६५. १८।२०.
 अभिसंबन्धपूर्वक ४.१.११६.२५३.
 अभिसंबन्धमात्र १.१.५८.५२; ४.३.१३७.
 ३२०; ६.४.६५.१९८; १४८.२२७; ७.
 १.७०.२६३.
 अभिसंबन्धमान १.१.५७.१४४; २.१.१.
 १४।१७ ८।१८ ७।८
 ३३६; ५५.३९६; ५७.३९९; ३.१.
 ४२२; ३.४.१.१६८.
 अभिसंबन्धम् (अ.) १.१.१.१९१; २.१.१.३६४;
 ३.१.२.५; ७.१.६; ४.१.८२.२३४.

अभिसंभवत् ३.१.९१.७५.
 अभिसमीक्षित ३.२.१०२.११५; ५.४.१३५.
 ४२३.
 अभिसमीक्ष्य (अ.) १.१.७.५९; २१.७७;
 २.३.५०.२६५; ३.१.६७.५६; १४;
 २.१०२. १३।१४.
 अभिसुसू ८.३.११७.४५०.
 अभिहित १.२.६४. २३७; ३.१.२५७; ४.
 ५१.३३५; ३३५; २.१.१.३६५; २.५.
 ४०९; २.४.२१; ४२३; ४२३; २.५.
 ४२४; ३.१. २।५।६ २।५।१३।१९।
 २१।२३ ५।२५ ७।१६।२१।२१
 ; ४२१; ; ४६.
 ६।१४ २५ १३ १३ २६७
 ६६२; ५०.४६५; ५२.४६५; ६५.४६७
 २३ ; ३.१.८.१८; ६७.५८; ४.२६.१७२।
 १७।२२ १।६।११।१६ ४.१.३.२००;
 ; १७५ ; ४.१.३.२००;
 ५.१.५९.३५५; ४.५.४३०; ८.२.५९.
 ४११.
 अभिहित २.३.४६.४६३.
 अभिहितत्व २.२.२४. १६।२३; ३.७१.४७६; ५.
 १.५९.३५५.
 अभिहितलक्षणा २.३.४६.४६२.
 अभिहितार्थत्व २.२.२५.४२७.
 अभिहिताश्रय २.३.१.४२२.
 अभीष्टि ५.
 अभुक्त २.१.६०.४००; ११।१४.
 अभूत ३.३.७.१३३.
 अभूततद्भाव (पा. शा.) ३.१.१२.१७.
 अभूततद्भावग्रहण ३.१.१२.२९; ५.४.११५.
 १५।१६ ३३६.
 अभूतपूर्व १.१.५६.१३७.

अभूतप्रादुर्भाव १.३.१.२५६; ६.१.९.१३; ६५.
३६.

अभूत्वा (अ.) १.१.५६.१३७.

अभेद ३३; १.१.१०.६५.

अभेदेक १.१.१. २।५।७ ; ९.६२.

अभ्यन्तर १।५ ; २६; १.१.५६.१३६; २.१.१.
११।११
३७०; २.२.६.५१९; ४.१०.५७५; ३.
३.१९.११५; ४.६७.१७७; ४.१.३.
२००; ७८.२२९; ५.१.११५.३६३;
११९.३।३।५; ६.१.१. १५ १३५.२३;
८.१.७०.३६९.

अभ्यस्रशब्द ७.१.३०. ८।१।१२.

अभ्यहित २.२.३५. १।२२.

अभ्यवहार्य ७.३.६९.३३३.

अभ्यवहारार्थ १५.

अभ्यस्त (पा. श.) १.१.५१.१२८; १२५;
५७.१२३; ३.१.९१. १७।७३।१९ ; ६.१.
१. १८।२१ १०।१८ २० १५ ९.
१५; ३२.३३. १०।१०।१३।१३।१५।१५।
१५।१५ १०।११।११।११।१२।१३।१३
; १८६.१११. ४.११०. ८।१२।१३।१५।
१५ ; ७.३.८६.३३७; ८७.३३६.

अभ्यस्त ६.४.११०.२१६.

अभ्यस्तकार्य ६.१.५. १३; ७.१११; ६. १२।१५.

अभ्यस्तनिमित्त ६.१.९.१५; १६; ३३.३०.

अभ्यस्तप्रसारण ६.१.३३.२९.

अभ्यस्तविधिप्रतिषेध ६.१.१. १५.

अभ्यस्तसंज्ञ ६.१.६.१९.

अभ्यस्तसंज्ञा ६.१.५. १०।२२ २६; ६. ६।७।
१०।१८

अभ्यस्तासिञ्चर्थ १.१.६७.१७३; ६.१.१६६.
११९.

अभ्यस्तस्वर १.१.५१. १७।१७।१७।२० २५।
१२८ ; १२९
२१।२६ ; ६.१.६.११; १८८. १५।१६।१७
११३ ; ११२.११६.

अभ्यस्तानामादिः (पा. सू.) ६.१.१६२.१०३
१३

अभ्यस्ताथय ६.१.९.१५.

अभ्याजि (पा. श.) १.२.५.२१८.

अभ्यावृत्ति (पा.श.) ५.४.१९. १२।२१ १।२
५३२; ५३३.

अभ्यावृत्तिस्रहण ५.४.१९.५३२; ५३३.

अभ्याशीभवति ५.४.५०.५३६.

अभ्यास (पा.श.) १.१.५१.१२८; ५९.१५७;
३.१.६. १२।१५।१५।१९।२।२३।
११

२५ ; ९.१५; १२. ५।८।१० १० २
१८; १९; १६.
२५; १७. ११।१५।१८।२० २७; ३०.
३।५ ; ४.११०.२१६;

७.२.६७.३०१; ३.५५. १९।२०।२१।
३३०
२२।२३।२३।२५।२५ ; ४.५८.३५२;
१५।१७।१७।१८।१९।१९।२०
३५३ ; ६५.
२५ १।२।२।५।७।८।१८
३५५ ; ८३.
३।१२।१३।१३।१३।१३ १२. १२।१३
३५८ ; ९२. ३५९;
८.३.६१. १५।१५।१६।१७।१८
५५१ ; ६५.
२।५ ; ८८.५७७; ११६.१५.

अभ्यास (पा. श.) ६.१.८५. ६५ ; ८.
२.७८.२१३.

अभ्यास (पा. श.) ६.१.१०८.६३.

अभ्यासगुणादि ६.१.९१. १२।१३

अभ्यासगुणादि ६.१.९१.७१.

अभ्यासग्रहण ३.१.३६.१५.

अभ्यासजज्ञत्व ७.४.६१.३५५.

अभ्यासजज्ञत्व° ७.४.६१.३५४; ८.२.६.३९३;
३९.१६।१६.
४०४.

अभ्यासदीर्घत्व ३.१.६.११.

अभ्यासनिन्हास ६.१.१३.२२.

अभ्यासप्रतिषेध ६.१.८.१२; ८.२.७८.४१४.

अभ्यासप्रसारण ६.१.३३.२९.

अभ्यासयकार ६.१.१६.१२।२०.

अभ्यासरूप १.१.५९.१३।२२; १५५; १५६; ६.१.४५.
३६; ३७; ७.४.३०.३४९; ९३.१८।१९.
३६०.

अभ्यासलक्षण ६.१.३०.१५।१६।१८।२२.१.
२९.

अभ्यासलक्षणप्रतिषेध ६.१.३०.२९.

अभ्यासलोप १.१.५१.२३।२३।२४; ६.४.
१२०.२५८; ७.४.९३.३६३.

अभ्यासलोपसंनियोग ६.४.१२०.२१८.

अभ्यासविकार १.१.६५.१७०; ३.१.६.१६।
१७।२२।२४; ३६.२५; ६.४.१.१७८;
१२०.६।७।८; ७.४.८२.२।३।१२।१७.
३५७; ८३.३५८.

अभ्यासविशेषण ७.४.९२.३५९.

अभ्यासव्यवाय ६.१.१३५.१२; ८.३.६४.
४२.

अभ्याससंज्ञा ६.१.४.२.

अभ्याससंप्रसारण ६.१.१६.२२; १७.२१।
२४।२४; २६; ८.३.८८.४१७.

अभ्यासस्थान ७.४.६७.३५५.

°अभ्यासस्य (पा. सू.) १.१.५१.१२९.

अभ्यासस्यासवर्णे (पा.सू.) ६.१.२.१५;
४.७८.१६.

अभ्यासन्हस्वत्व ६.१.८५.६१.

अभ्यासादि ६.१.८५.१६।१०.

अभ्यासादेश ६.४.१२०.१०।१२;
१२।१३;
३९३.

अभ्यासार्थ ६.१.१६.१७।२३; २५; १०८.
१४.
८३.

अभ्युदय १४।१५।१७।२२।२५; ३।४।८।१०.
११;
१८।१९।२१.

अभ्युदयकारिन् २०।२२.

अभ्युद्ग ६।७; ८.३.३८.१५।२१।२३.
४३२.

अभ्युद्गत २९; ८.३.३८.४३३.

अभ्युद्घृत ६.२.४९.१२६; १२८.

अभ्युपगत ४.१.७९.२३३.

अभ्युपाय ११; १६.

अभ्र १.३.२.२५६; १।१४; २.१.१.३६३.
१२.

अभ्रंलिह १.१.४७.१।१७.

अभ्रविलिती ४.१.४८.२९६.

अभ्रकुंसादि ६.३.६१.१६८.

अम् (प्र.) १.१.६२.१६३; १६५; २.२.२००.
२०।२०; ४.८.१.२९६; ८३.१६।१८।२०।
२३; ४९९; ३.४.२२.१७३; ६.१.४५.
११; ३७; ५८.४०; ६९.२।३।१४।१४।१५; ९३.
७३; १०२. ७।८।१०।१६ ८।१२।७।२७;
१।४।५।६; ४.१.३०.२२१; ७.१.४०.२५७.

अम् (प्रत्या.) २३; ८.४.६३.१६५.

अम् (आ.) १.१.६२.१६५; ३.१.४४.५३; ६.
३.६८.५।७।११ २।२।२।६।१२;
१६७; ७.२.
११४.३१३.

अम् ६.४.३७.१६६.

अम्° (प्र.) ६.३.३८.१६६.

°अम् (प्र.) ६.४.१३०.२३।२४।२५.

अमत्वर्थ २.२.२८.४२९; २७.४३०; २५.४२८.

अमनुष्य ४.२.१०.१।१।११।११.
२९२.

अमनुष्यकर्तृक ३.२.५२.१०३; ५३.१०५.
 अमनुष्यग्रहण ४.२.१००.२१२.
 अमनुष्यादि ६.३.१२२.१७६.
 अमनोऽभिधान ७.२.२८.२१०.
 अमन्त्र ७.१.५४.१५१५.
 अमर ६.२.१७५.१३८.
 अमर्थ ६.१.६९.४८.
 °अमर्ष १.३.१०.२७०.
 अमहत् ६.३.४६.१६०.
 अमहत्पूर्वा ४.१.४.२१९.
 अमहती ६.३.४६.१६०.
 अमा (अ.) ४.२.१०४.१८१२.
 अमा° (का. प.) ३.१.१२२.१७; ४.२.१०४.२१२.
 अमागम १.१.६२.१६४; २.१.११२; ११.११६;
 ३.१.४४.५३; ५३.
 अमात्य (रा.) ४.२.१०४.२१२; १०१२०;
 ५.३.५५.४१३.
 अमात्यादि १.४.२३.३२६.
 अमात्यिका ७.३.४४.३२३.
 अमादि ७.१.७२.२६१; ४.९.३३७.
 °अमादेश ६.४.१३०.२२१.
 अमानिन् ६.३.४०.१५६; १५७; ४२.१५७.
 अमावस्या (का. प.) ३.१.२२.६७; ५.२.५९.
 ३८६.
 अमावास्याग्रहण ३.१.१२२.७७.
 अमाष ६.२.१०८.१३३.
 अमाषंहरमाण २.१.१.३६१.
 अभि° ६.४.१२०.११९.
 अभिन्न ५.४.३६.४३५.
 °अभिन्न ५.४.३६.४३५.

अभिन्नघात ३.२.८७.११५.
 अभि पूर्वः (पा. सू.) ६.१.१०२.७८.
 अमुक १.१.१२.६९.
 अमुखा ४.१.५५.२२४.
 अमुण्डादि ३.१.८.११०.
 अमुतः (अ.) १.३.१.२५३; ११.२७३; २७३;
 ३.४.६७.१७९; ६.१.९.१३; ४५.३६.
 अमुत्र (अ.) ३.२.११०.१७१७१९.
 अमुस्यच्च ८.२.८०.४१५.
 अमुस्यपुत्र ५.४.३०.१३३.
 अमूला ४.१.६४.२२६.
 अमृत ३.२.१०८.१३७.
 अमृतत्व ६.३.३३.१३९.
 अमैवाव्ययेन (पा. सू.) २.२.२०.१७१७;
 ३.४.२४.२३७.
 अम्प्रत्ययवत् ६.३.६८.१६७.
 अम्बा (संघ.) ६.१.८५.६३; ७.३.१०९.३४९.
 अम्बाडा (संघ.) ७.३.१०३.३४०.
 अम्बार्थ ७.३.१०७.३४०; १०८.३४०.
 अम्बार्थ° ६.१.८५.६३.
 °अम्बार्थ° ६.१.८५.१११४.
 अम्बार्थनद्योर्ह्रस्वः (पा. सू.) ७.२.१००.
 ३०८; ३.१०८.३४१.
 अम्बाला (संघ.) ७.३.१०७.३४०.
 आम्बिका (संघ.) ७.३.१०७.३४०.
 अम्बूकृत २३१२५.
 अम्बे (वै. श.) ७.३.१०९.३४१.
 अम्भस् ३.२.१.९६.
 अम्भाव ५.३.६६.४१३; ७.१.२३.२४९; २.
 १०१.३०९; ८.१.१२.३७०; १५.३७१.
 अम्भोऽभिगमा ३.२.१.९६.

अम्भोऽभिगामिन ३.२.१.९६.
 अन्नदिमन् ५.१.११९.३६९.
 अन्विधि ७.१.१.२३९.
 अमशब्द २.२.२०.४१८; ६.३.६८.१६६.
 अय (आदे.) ६.४.५१.२०२; ८.२.६.३८६.
 अय° (आदे.) १.१.१२.६८; ३.१०.२६८;
 ४.२.३०८; ६.१.१२.१५; ४५.३५.
 °अय° (आदे.) १.१.५९.१५७; ४.२.३९१;
 ६.१.१२.१३; ६९.४६.
 अयःशूल ५.२.७६.३८७; १११.३८८.
 अयच् (आदे.) १.१.४४.११४; ५६.१३१६;
 ६३.१६७; ४.१.१५.२०९; ६.१.१६१.
 १८२.
 अयजादेश १.१.४४.१०५.
 अयण ६.२.५२.१२९.
 अयतिग्रहण ८.२.१९.३६९.
 अयतिपर ८.२.१९.३६९.
 अयथाकाल ३.३.१३५.१६१.
 अयथाजातीयक २.१.१०.३७९.
 अयथातथा ७.३.३१.३२२.
 अयथातथाभाव ७.३.३१.३२२.
 अयथेष्टप्रसङ्ग ४.१.९०.२२२; ८.२.१०६.४२१.
 अयथेष्टम् (अ.) ७.१.५८.२६१; ८.२.१.३८६;
 १०६.४२१.
 अयद् ३.२.११४.११९.
 अयलोपविधि १.१.५८.१५२.
 अयव ७.२.११५.३१४.
 अयव ६.२.१०८.१३३.
 अयवक ४.१.२५.२१२; ६.२.११७.१३४.
 अयवस° ५.४.३५.४३२.
 अयस् (धातु.) १.१.४९.११९; २.१.१.३६५;

८.३.३७.४३१.
 अयस्कान्तमय ३.१.७.१५.
 अयस्कार (शि.) ६.३.११६.१७२.
 °अयस्कार (शि.) २.४.१०.४७५.
 अयस्कुम्भ ४.१.१.१९३.
 अयस्कुम्भी ४.१.१.१९३.
 अयस्कुत् (शि.) ६.३.११६.१७२.
 अयस्मयादीनि च्छन्दसि (पा. सू.) १.१.
 १.३७; ८.२.१६.३९८.
 अयाच् (प्र.) ७.१.३९.२५७.
 °अयाच्° (प्र.) ७.१.३९.२५७.
 अयाजित ३.३.१०.१२०.
 अयाथातथ्य ७.३.३१.३२२.
 अयाथापुर्य ७.३.३१.३२२.
 अयादि १.१.१.४७; ३.२.०२२; ३७.१२.
 १२।१९।२०।२४; १।१।१२; ५०.१२१;
 ६८; ६९; ५०.१२१;
 ६.१.४५.३६; ७.३.२२; ७९.५४.
 अयादेश १.१.३.२६; ५.१.२५.३७५; ६.४.
 २२.१०।१२।१४; ५१.२०२; ५४.२०३;
 ५६.२०४; ८९.२११; २।१।१३; ९०.
 २१२; ७.२.२०.२८८; २१.२८८; ८.२.
 ६.३८९.
 °अयादेश ७.१.५४.१७।१८।१९।२०.
 २५९.
 अयादेशप्रतिषेधार्थ ६.४.८९.२११; २१२;
 ९०.२१२.
 अयादेशप्रसङ्ग ६.४.९०.२१२.
 अयाद्यन्त १.१.७.२१२.
 अयानय (क्री. वि.) ५.२.९.४६।६.
 अयानयीन (क्री. वि.) ५.२.९.३७३.
 अयार् (आदे.) ७.१.३९.२५७.
 °अयार् (आदे.) ७.१.३९.२५७.

अयुक्त १८; ३१३१; १.१.३. ११०११५१२११
 २४; ६.५६; १२.६३; ६३; ४७.११३;
 ५७.११७; ७०.११७; १११; २.१०.
 १३११६११६; २७.१११०; ५८.१११११
 १११७; २७.१११०; ५८.१११११
 २.१.२.३.३८४; ६७.४०२; ६९.४०४;
 ३.१.३.६१०; ४.६०.१७६; ६४.
 १७७;
 ४.१.५५.२२३; ८३.२३५; ८९.२१०;
 ११४.२५६; २.३.२७१; २७२; ६१.
 २३१; ६३.२२०; ६४.२२२; १०४.
 २१०; २१७; ३.४८.३०१; ८४.३१३;
 ८६.३१३; १३२.३२२; १५६.३२६; ४.
 ३०.३३१;
 ५.१.११५. १११११ ३६३; ३६८; ३.६०.
 १२११४
 ४१७;
 ६.१.३०.२१; २.१०५.१३३; ४.
 ७१११
 ४२.११७;
 ७.१.१०२.२७७; २.४.२१६; ३.
 १२. १२११४ १११११ ३५७;
 १२. ३३१; ४.८२. १११११
 ८.३.१५.४२६.

अयुक्ता ४.२.१२.२१०.
 अयुत (सं.) ५.१.५९.३५५.
 अयोग १.१.४९.११७; ३.१.८. २०१७; २.
 १२४. ३११०; ४.१.१.११५; १३.२१७;
 २१३.
 अयोगवाह (पा. श.) १६१७११८११; ७.
 १.७२.२३३; ८.४.२.४५४.
 अयोगा १.१.४९.११९.
 अयोनित्व ५.१.११९.३६६; ३६८.
 अयोपत्र ४.१.६३.२३६.

°अयोपधात् (पा. सू.) ४.१.६३. २७१२७;
 ६५.२२३.
 अरू (आदे.) ६.३.३३.११९.
 अरज्वादि ४.१.६६. १८११९.
 अरज्जु ४.१.१५६.३२३.
 अरण्य २.१.६९. २२१२२; ४०४; १७७१८
 ४६६; ४.१.४९. १५११५; २.१०.४.३३३;
 ७.१.९६.२७६.
 अरण्यगत २.१.२४.३८३.
 अरण्यानी ४.१.४९.२२५.
 अरत्निमात्र २५.
 अरस् (अ.) ८.२.१८.३१२.
 अरम्णाः (वै. श.) ३.२.१०७.११५.
 अररक ६.१.१०३.८१.
 अररका ६.१.१०३.८१.
 अरवत् २५१२५१२६.
 अरविन्द (मा. वि.) ३.१.१३८.१२.
 अराग ४.२.१.२७१.
 °अरिहण १.३.१०.२६८.
 अरीहणादि (ग.) १.३.१०.२६८.
 अरे (अ.) ६.१.१२७.९०.
 अरेफक ८.२.८०. १०१११.
 अरोचकिक २.३.१३.४५०.
 अर्क (देव.) १८; १.३.२५.२८१; ७.३.५९.
 ३३१; ८.४.२.४५३.
 अर्कयति (पा. श.) १.१.५८.१५४.
 अर्घ ५.३.५५.२१३; ८.४.२.४५३.
 अर्चनस् ५.४.११८.४३३.
 अर्चयति (पा. श.) १.१.५८.१५४.
 अर्चा ४.१.५४. १८११८; ५.३.९९.४३९.
 अर्चिस् १.१.५०.१२३.

अर्जन २.१.५१.३९३; ३.१.१९.२३.
 °अर्जुन (मा. वि.) २.२.३४.४३७; ८.१.१५.
 ३७१.

अर्णवान् (वै. श.) ३.२.१००.११५.
 आर्ति (पा. श.) १.३.२९.२८२; ३.१.३६.
 १५.

अर्तिग्रहण ७.४.७७. १३१४.

अर्तिपिपत्योश्च (पा. सू.) १.१.६५.१७०.

अर्तिप्रवृत्ति २०.

अर्त्यर्थ ३.१.३६. १११२; ६.१.१२.१९.

अर्थ (धा.) प्राथयते १.१.३९.९६; ४.१.१०५;
 २.४.२१८; २२१; २.३.४६.४६१; ६.
 १.१६.२३; ७.२.११५.३१३.

अर्थ ११ २८२९ १७ ५८११ ७१११९१
 २; ३; ६;
 २४२६२६२६ १११२१ ७७८१
 ;
 ८१११११११२१२१२१ ५ ५ ३६;
 ; ११; १४; १६;
 १० १४ ११ ६ २० ९१५११५१
 १८; १९; २०; २१; २७; ३०
 १६१७१७१७१९१२० १०१२२३ २३;
 ; ३१ ; ३३;
 १.१.१.१६ ४१०१११ ४.५१;
 १४ १३२४ ; ७.२५ २२ १२.
 ५. ५४ ; ७.५७; ९.६३; १२.
 २० १४.७०; १९.७२; २०. १२१५२१
 ७४ ;
 २१. १९१९१९१२० ७; २३. १२३३
 ४६ १२ २५ ११ २७ २२ ४
 ; २२; २४.२३; २४; २७.२६; २९;
 २८.९०; ३८. ६१६२२२२५ १४ ३६;
 २४ २१ १९१९१२२२३ ३६. ३६.
 ९९; ४१.१००; ४४. १९१९१२२२३
 १०१
 ११६ २३३१६२० ४५. २५ ४६.
 १०२; १०५ ; ४५.११११;
 ११३; ४८. १७२४ ; ४९. १९
 ५०.१२५; ५२.१३०; ५५.१३१;
 ५६.१३४; ५७. २६२७ २७
 ५७. १४५; १४६;
 ५९.१५५; ६०.१५८; १५९. ६१.
 १३ ७१० ८ ३९;
 १५९; १६०; ६२.१६१; ६५.१७०;

१७१; ६७. १०१३ २२२६२६१
 १७५ ; ६८. १७२ ; १.७५
 २६२७२७ १५६७८२२२४
 ; १७६ ; ६९.
 १२० १६२१ १६५; ११.
 १७८; ७२. १८४; २.७. १६५;
 १९८; १८.१९९; ३०. १७१७ ३२.
 २०८; ४१.२१४; ४३.२१५; ४५.२१८;
 १२१४१८२१२२२६२६२६२६२६२६
 २७२७ ४७ ५६७८८
 ; २२०; २२१ ; ४७.२२३;
 ४८. १८२० २२४; ५०.२२६; ५१. २२३२५
 ५२. १६८; ५८. १९० १११८१४
 २३१; ६४. ३१७१७१९८ १४१७ १२३
 २३३; ६४. २३३ ; २३६; २३७
 १२१५१६१६१६१९१९१२३२३ १०
 ; २३८;
 १४१६२० २४ १२३३७२१६१
 २३९ ; २४०; २४१
 १६१७१७१७१८२३ १४ २४३; ६८.२१९
 १३१६ ३ १७ २५१; २५२;
 ; ६९.२५०; ७२.२५१; २५२;
 ७३.२५२; ३.१.८१० २६ १४१६१
 १८१८१९१९१९१२०२४ ७७ २५५
 ; २५६; ४.
 ४ १४१४१७७१८ १० १३२२३
 २६३; ९. २६४ ; १०. २६८
 २३२५ ; २६९; ११.२७३; १२. ७७१०१
 ११ १२४ १४.२७८; १९.२७९;
 ; २७६; १४.२७८; १९.२७९;
 ५५.२५४; ६६. १७१७ ७८.२९०; ७८.२९३
 २२ ; ९३.२९५; ४.३.३१३; १३. ९१०१
 २१ २३४५२७ १७१८२२ ३२२ ;
 ; २१. ३२१ ;
 २३.३२६; ३२.३३०; ३३१; ८०.३४६;
 ८४. ३४७; ९०.३४८; ९३.३४८; ९६.
 ३४९; १०८.३५२; १०९. १०१२. ११०.
 ३५८; ३५९;
 २.१.१.३६०; १११११५११६१७२३.
 १७ ८१९१११११५११५११६१८२५१
 ३६२; ३६३
 २६२७ ५११३१३१७ ५८१११ १८१
 ; ३६५; ३७०
 १८ २१२२२३२३ ३ ३७३; ३७६; ४.
 ; ३७६; ६.३७९; १३.३८०; २०. ३८२

१२११११४ ; २४.३८३; ३०. ११११३१
 २१ ; ३५.३८८; ३६.३८८; ३८.३८८ ;
 ७७ २४ २१ २१ २१ २१ २१
 ३९०; ५१.३९३; ३९४; ३९५; ५५.
 १०; ५७. १९१९१२५ ; ६०.४०१; ६९.
 ३९७; ५७. ३९९ ; ६०.४०१; ६९.
 १२१२१३ १३१४ ; १०५; २.३.४०२
 १८ १०१२ ; १४१६ ; २५१२८
 ; ५. ४०९; ६. ४१०; ४११ ;
 ११. ३११२ ; १९. ४१७; ४१८; २३.
 ३१६ ; २४. ४२०; १९१२२ २५ १२१
 ४१९; २४. ४२०; ४२१; ४२२; ४२३
 ४४ ; ४२६; २५. ४२७; ४२८; २९. ४३०
 १२१४ १६१२३ ७१११३ ३०. १६
 ; ४३३ ; ४३४ ; ३०. ४३५;
 ३. ४३६; ४४. ४३७; ४४. ४३८; ४. ४३९;
 ४४७; १३. ४४९; ५०. ११०११२३१
 २५ १२१३१५१६१७१८२५१२७ ; ६२.
 ; १७. १७७ ; १७७ ; १२. २४६;
 ४६६; ४. १. ४७२; ४७३ ; १२. ४७६;
 ३२. ४७९; ३६. ४८४; ४९. ४८५; ४८६;
 ५६. ४८८; ६२. ४९२; ७९. ४९६; ८२.
 ७९ ; ८५. ५१२१२५
 ४९८; ८५. ५०० ;
 ३. १. १. १६१७ ४१११२१२१२ ; २.
 १९ ३१४६ ; ३. १११७ ४ २४
 १३५ ५१३१११५ ४७ १२१
 १३ ; १५ ; ८. १६ ; १८
 १. ७ ७१६ १२ ५१४ १४
 ; १९ ; ११. २१ ; १२. २२ ; २३ ;
 १३. ११५१८ ; १९. १७२० ; २२. १९०
 ५ २०२१ १९१९ ५१६१२६
 ३०; २६. ३१ ; ३३ ;
 ३५; ३०. ३८ ; ३९ ; ३२. ४२ ; ३३.
 ४३ ; ३६. ४६ ; ४०. ५१३० १५१७
 ४३ ; ३६. ४६ ; ४०. ५१३० १५१७
 ६१६१२१२४ ; ४४. २१३ १६१
 १६१७१२१ २२ १८ १६
 ; ५९ ; ७८. ६३ ; ७३. ६३
 ६३ ; ९३. ७७ ; ९४. ७६ ; १३१. ९० ;
 १३२. १६१९ ; २. १. १३ ; १६. १. ९० ;
 ५७. १०५ ; ५८. १०६ ; ६०. १०७ ; ८४.
 ११७ ; १०२. ११४ ; १०८. ११६ ; ११५.

७
 १२०; ११८. १२२; १२४. १२५; १२७.
 १२२; १२६. १३३; १७८. १३५; १३६;
 ३. १३९; १५. १४३; १९. १४५; ३६.
 १४८; ५६. १४९; १०७. १५४; १३२.
 २१८९ ; १३३. ५१७१८१३ ; १६१.
 १६१२१२१२३ ५१२१२१५१६१
 १६५ ;
 २० ; १६३. १६६; १६७; ४. १. १७७ ; ५.
 १७०; ९. १७१ ; १९. १७१ ; २६.
 २१२१ ५५१५१५ ३७. १७६ ; ६७.
 १७४ ; १७५ ; ३७. १७६ ; ६७.
 १७६ ;
 ४. १. १. १७२२२३ ५५५७
 १८९ ; १९० ;
 १७७ १९ २५ २१२
 १९१ ; १९५ ; ३. १९८ ; १९९ ; ६०.
 २२५ ; ६६. २२७ ; ७४. २२८ ; ७८. २३०
 २२२३२३ ; २३१ ; ८३. १९२१२११
 २२२३ ; २३६ ; ८७. २३८ ; ८९. २४० ;
 २२२५ १०. १११२
 २४१ ; २४२ ; ९०. २४४ ; ९३.
 २०२२२५ ११
 २५० ; ९८. २५३ ; २. १. २७१ ;
 ३४. १३१२१६१९ ; २७७ ; ४५. २८० ;
 ५९. २८३ ; ९२. २८६ ; १०४. २९३ ;
 २९६ ; २९९ ; ३. ३०३ ; २५. ३०७
 १४ ५१ १४
 ; ५२. ३०९ ; ६६. ३११ ; १०१. ३१५ ;
 ११६. ३१७ ; १३१. ३२० ; १३५. ३२२ ;
 १५५. ३२५ ; ४. ७६. ३३३ ;
 ५. १. १. १११३१३११५१२१
 ५. १. १.
 २३ ; ९. ३५१ ; १३. ३५२ ; २२. ३५६
 १७१७ ; २३. ३५७ ; ४८. ३५८ ; ९४.
 ३६१ ; ११८. ३६५ ; ११९. ३६६
 २८ ; १२०. ३६९ ; २. २३. ३७५ ; २७.
 १५१७ २५१२६१
 ३७५ ; २८. ३७५ ; २९. ३७६ ; ३३.
 ३७७ ; ४९. ३७८ ; ७२. ३८७ ; ७५. ३८९ ;
 ७६. ३९८ ; ८४. ३९९ ; ९२. ४०० ;

१५. २।६।२२।२३ ; २१।२२ ; १२२.३९६ ;
 ३०० ; १३०.४०१ ; १३५.४०२ ; ३.
 ७।२१ ; ३६.४१० ; ४२.४१० ; ५२.
 ४११ ; ५५.४१३ ; ४१४ ; ५७.१९।२६ ;
 ६०.४१७ ; १।३।४ ; ६६.१।२३ ; ६७.
 १०।१३ ; १।१२।१४ ; ७४. २।८।११।१२।
 २०।२२।२४ ; ८६.४२६ ; १५.४२८ ; ४.५.
 ४३१ ; १९.४३२ ; ५७.४३७ ;
 ६.१.४.३ ; ५.११ ; ६.११ ; ८.१३ ;
 ९. १०।११ ; १२. २१।२२ ; १३. २३ ; ४५.
 ३३ ; १५. १६ ; ४९. ३८ ; ५०. ३५ ; ६४.
 १२ ; ६९. १८ ; ४६ ; ७१. ५३ ; ७७. ५२ ;
 ८४. १५।१६।२३ ; १०२. ८० ; १०३. ११ ;
 १०८. ३३ ; १२७. २२ ; १३०. १३ ; १३५.
 १९।२१।२५ १७ ; १४ ; १५८. २४ ; १६१.
 १७ ; १६२. १०३ ; २१७. ११८ ;
 २. ३३. १२५ ; ४९. १२८ ; ५२. १३१ ; १३९.
 २३।२४।२५ ३।३।४ ; १३६ ; ३८. १४।१६ ; २५.
 १६ ; ३४. १५० ; ७।१६।२१ १।२३ ;
 १।१५ १५३ ; ६६. १६५ ; ७४. १६९ ; ११०.
 १७५ ; ४. २२. ११० ; १६१ ; १६२ ; ४२.
 २०।२२ १९६ ; ५२. २०३ ; ६२. १६।१९।१९
 ७४. २०८ ; २०९ ; ८९. २१६ ; ९३. २१३ ;
 १०१. २१३ ; १०४. २१४ ; ११०. २१६ ;
 १४०. २१८ ; १४१. २२५ ; १४८. २२७ ;
 १७४. २३५ ;
 ७. १. १. २३८ ; २३९ ; ३. २४२ ; ६.
 २४४ ; २३. ११।१७।१८ ; २७. २५१ ; ३३.
 २५३ ; ३७. २५५ ; ५४. २५९ ; ७४. २६८ ;
 २८. २८१ ; २८२ ; ५९. २९८ ; ६२. २९९ ;
 ८०. ३०२ ; १०७. ३११ ; ३. ५०. ३२८

१५।१९ ; ७१. ३३३ ; ११९. ३३३ ; ४. १२.
 ३९८ ; ४७. ३५१ ;
 ८. १. १. ५।१३।१६।१७ १ १२
 ३६१ ; ३६२ ; ३६३ ;
 १. १।११।१३।१७।१८।२०।२१।२२।२६
 ३६५ ;
 ५।६।९।१९।१९ ८. ३६७ ; ९. ३६७ ;
 १२. ३६९ ; २७. ३७० ; ३०. ३७५ ; ७०.
 ३७९ ; २. ८. ३८५ ; २५. ४०२ ; ३६. ४०५ ;
 ४८. १५।२१ २१ ; ५८. ४१० ; ८१. ४१५ ; ८२.
 ४१५ ; १०८. ४२२ ; ३. ५५. ४३६ ; ४३७ ;
 ११०. ४४९ ; ४. २. ४५४ ; १४. ४५७ ;
 ३२. ४६२.

अर्थ° (शब्दार्थः) ३. १. २. ५. ३३.

°अर्थ (शब्दार्थः) १. २. ६. ८. २१६ ; ४. २९. ३२९ ;
 १०९. ३५५.

°अर्थ (धनम्) २. २. ३. ४. ४३६.

अर्थकृत १. १. ५०. १२३ ; २. १. १. ३६२ ; २४.
 ३८४ ; ३. ५०. ४६४.

अर्थगति २१ ; १. १. ६. ८. १७६ ; २. ५१. २२७ ;
 २. १. ३०. ३८५ ; ३. १. १. ५।५ ; १२.
 १३ ; ३. १९. १४५ ; ६. १. ४५. ३३ ;
 ७१. ५१ ; १३५. १६ ; ३. ३४. १५३ ; ७. १.
 ३७. २५५.

अर्थगत्यर्थ १. १. ४. १. १०५ ; २. १. १. ३७० ; ३.
 १. ७. १३ ; ५. २. ९. ३९२.

अर्थग्रहण १. १. ११. १६।२० ; १९. १६।१७।१९ ;
 ११।१२. १७३ ; २०. ३१ ; २. ६५. २३८ ; ४. ९.
 १६।१७ ३२० ; १९. ३२० ; २. १. ३०. १५।२२
 ३८९ ; ४१. ३६१ ; २. ४. ४२२ ;
 २९. ४३४ ; ३. १२. ४४८ ; ३०. १०।१२ ; ३.
 ४. ६३. १७६ ; १७७ ; ४. १. १२. २५८ ;

५.१.११८.३६५; ६.३.१४.१५२; ७.१.
 २३. ३।७।१५।१६; २.९८.३०६.
 अर्थग्रहणसामर्थ्य २.२.२४.२३२.
 अर्थजात १.३.१.२५४.
 अर्थज्ञ ३.२.१.९५.
 अर्थतः (अ.) १.३.१.२५४; २.५८.१०.३६८।
 १२; २.२.२३.३९६; २४.२३.३.१.
 १८; ४.८५.१३।२५.
 अर्थतन्त्र १.१.५६.१३३; ५७.१४३.
 अर्थत्व ३.२.१३२.१५९.
 अर्थदर्शन ३६; ३१; ३२; १.२.४५.११।१४.
 २२०.
 अर्थानि ५.२.१३५.४०२.
 अर्थानिमित्तक १.१.४६.१३।१४; ७.१.३३.
 २५३.
 अर्थनियम १.४.२१.१।१५।१५; २.२.२४.
 ४२४; ३.४६.५।६३; ५०.४६३.
 अर्थनिर्देश २.१.३०.३६५; ४.१.९२.२४५;
 ३.२५.३०७; १३२.३२१; १४३.३।७;
 ६.४.६२.२०५; ७.१.७४.२६८; ८.१.७.
 ३६१; ९.३६७.
 अर्थनिर्देशार्थ १.१.४४.१०२; १०४; ६०.१५८.
 अर्थनिवृत्ति १.१.६८.१७६.
 अर्थपदार्थकता १.१.४४.१०२.
 अर्थपौर्वापर्याभिधान २.२.२९.४३१.
 अर्थप्रयुक्त ८.
 अर्थभाव १.२.४५.२१६.
 अर्थमात्रा १.२.४५.२३०; २.१.१.३६२.
 अर्थयति (पा. श.) ५.२.१३५.४०१.
 अर्थरूप १; १.१.३८.१५; २.१.१.३६२; ३.
 ५०.२६६; ७.१.३३.२५३.
 अर्थवत् १७; १।३।१।५।६।३।१।२।५।२।५।

२६ ५।५।२।१।२।३।२।५।२।६ ३।४
 ; ३।७ ; ३८ ;
 १.१.१३. ७।७।१० ; २०. २८।२८. ४।६।७
 ; ७।५ ;
 २३. २५।२६ ; ५१. १४।१५ ; ५९. १५।५ ;
 ७२. २०।२।१।२।१।२।२।२।३ ; २.२७.२०४ ;
 ४५. २।१।२।१।६।१।६।१।८।१।९ ; १।१।४ ;
 १।१।१।२।३ ; ६४. २।३।४ ; २।३।८ ; ४.१.३०।३ ;
 १८ ; १४. ३।६ ;
 २.१.३६.३६९ ; ३।९० ; २.६. १७।१७
 २९. १।३।१।३ ; ४.३२.४२।१ ; ८१. १।१।१।९ ;
 ३.१.२. १८ ; १९. २।१।२।२ ; ३०.३।२ ;
 ३५. १।६।१।७ ; ४.४.५।१ ; ८३. ६।३ ; २.१.२.४.
 १।१।१।१ ; ४.३।७.१।६ ; ७७. १।२।१।२।१।२।
 १।२ ;
 ५.१.२.२. १।३।१।३ ; २.१।३।५.४।१।१ ;
 ६.१.४।५.३।३ ; ६७. ४।५ ; १।६.२.
 १०।३ ; १८.६.१।१।१ ;
 ७.१.१. १।३।१।३ ; २.२.६।१ ; २७.२।५।१ ;
 २.७.३.३०।२ ; ३.१.३।१।७ ;
 ८.२.६.३।६।१ ; ४.६.४.०।८ ; ३.५.६.
 १।१।१।२ ; ८.४.४.१।७ ; ४.१.६. १।४।१।५
 ४।३.८ ; ८.४.४.१।७ ; ४.१.६. १।४।१।५।८.
 अर्थवत्कृत १.२.४५.२१६; ४.९३.३१५.
 अर्थवत्ता ३।६; ३२; १.२.४५. १।१।१।६; ३।३।
 ३; ३.१. २।२।३।२।३ ६.४.१०।१.२।१।३.
 अर्थवत्त्व १.२.४५.२१६; ३.१.३०.३।२; ८.३.
 ५६.४।३.
 अर्थवत्समुदाय १.२.४५.२१६; ४.६.२।३; ६.४.
 २।३।२; २।३।५.
 अर्थवद्ग्रहण १.१.१३.७०; २०.३।६; ६।७
 २३.६।१; ६८.१।७।३; २.४.८.१. १।७।१।७।
 १।१।२।१ ; ३.४.७.७. १।२।१।१।१।५ ; ४.१.७.
 २०।२; ५.१.२.२.३।६; ३.४.८.४।१।३; ४.

पु.२.१३०; ६.१.९६.७६; १६२.१०३;
 ३.७३.१६९; ४.१.११०; १२.११२; ७.
 १.७३.२६६; ८.२.८५.२१७; ३.५६.२३८
 १६; ८.२.२१७; ४.१६.२५८.

अर्थवद्ग्रहण° ६.४.१.१८०.

अर्थविकार ३१.

अर्थविप्रतिषेध १.२.६२.२३६.

अर्थविशेष ५.१.२८.३२८.

अर्थविशेषलक्षण ४.१.८५. १०११११२
 २३७

अर्थविशेषासंप्रत्यय ४.१.८८. १३१२१२५
 २३९; ५.
 १.२८.३२७; ३।१२।१६।२७
 ३२८.

अर्थवैशेष्य ५.२.३९.३७८.

अर्थव्यत्यय १६।२०
 ३१.

अर्थशब्द २.१.१.३६५; ३०.३८५; ३६.३८८;
 १।२७ १९ ८।११।१२।१३
 ३८९; ३९२; ३.१३. २२९; ४.
 ३६. ३।९।११।१५
 ३९०; ५.२.१३५. १०१.

अर्थसतत्त्व २.४.६२. २६२; ८.३.७२. २३३.

अर्थसंप्रत्यय १.२.२२. ३६२.

अर्थसंबन्ध १०.

अर्थसमाप्ति ३.१.२०. १५.

अर्थसामान्य ४.४.७६. ३३३.

अर्थसिद्धि २.४.३५. २८२; ६.१.१६८. १०६;
 ४.१६१. २३१.

अर्थस्त्री १.२.६८. २२९.

अर्थातिदेश १.१.५६. १३८; २.५८. २२९; ६.
 ३.३२. १५२; १५३.

अर्थातिशयचिक्ता ८.१.१२. ३७०.

अर्थदिशान २.१.१. ११।१८।२२
 ३६३.

अर्थाधिक्य १.१.२२. १०२; ६.७. १७२; ३.१.
 १९. २७२१; ४.२.७. ३।५।७; ३.२५.
 १७
 ३०७.

अर्थानादेश २.१.१. ३६३.

अर्थानुपलब्धि ३१; १.२.२५. २२०.

अर्थान्तर १०।१०; ३।७; १.३.१. ३५६; ३.१.
 २६. ३२; ५.२.९२. २३।२३; ३६३.

अर्थान्यत्व ३.३.१५१. १६५.

अर्थान्तरगमन ३०; १।३; १.२.२५. २२०.

अर्थापयति ३.१.२५. ३०.

अर्थापाय ३१.

अर्थाभाव ३.१.२०. १५।२२.

अर्थाभिधान ३.१.१. २२; ४.१.८२. ५।६।१०।
 ११२०; २.१.२७१.

अर्थाभिद् १.२.२३. २१५; ३.१.२५५; २.२.३०.
 २३५.

अर्थाश्रय १.१.१५. ७१; २.१.६९. २०३; ३.१.
 १.३; ३.२०. १३७; ६.३.२६. १६१; ४.
 १०८. ३५२; ८.३.८२. २२५.

अर्थासंदेह ३.३.१३२. १५१; ४.४.७६. ३३३.

अर्थासंप्रत्यय १.२.६२. १२।१७।१७।२१।२१
 २३९.

अर्थिन् १.१.१. ११; ७.५७; २.१.२. ३७८; ३.
 २६. २६१; ५.२.१३५. २।८।१०
 २८; ८.३.५८. २३९; ४.२.२५३.

अर्थोपजन ३१.

अर्थ ५।१५।१९।२०।२१।२१।२३।२३; १.
 १.२८. ७।७।१९।१९।२३।२३।२३।२३
 ७२. १५।१६; २.२.२. २१६; ७.२.५१; २.
 १.१. २।२।५।२६; २.२. २०७; २.२. २३।
 ५।५।१०।१५।१६।२१।२३।२३; ४.२६२
 २७९; ४.१.७८. १२।१५; ३.२. १०।११।
 १२।१६; ५.१.२५. ३१७; ३.३.२. २०६;
 ८.२.१०८. २२२.

अर्थ° १.१.७२. १६६.

अर्धक ^{२३१२६}/_{१३}
 अर्धकौशातकिका ५.३.७२.४२३.
 अर्धकौशातकी २.२.३.४०८.
 अर्धचतसृ ^{१३}/_{३५}.
 अर्धचतुर्थमात्र ८.२.१०६.४२१.
 अर्धजरतीय (न्यायः) ४.१.७८.२३१.
 अर्धतृतीय २.२.२४. ^{१११५२०१२७}/_{२६} ; ४३७.
 अर्धतृतीयमात्र १.१.५०. ^{२६१२६}/_{१२३} ; ^{१११११}/_{१२४} ;
 ८.२.१०६.४२१.
 अर्धद्रोण (परि.) २.२.२४.४२७.
 अर्धधुरा ५.४.६८.४३८.
 अर्धपञ्चमक १.१.२३.२३.
 अर्धपञ्चमशूर्प १.१.२३.२३.
 अर्धपशु २.१.१.३६६.
 अर्धपाञ्चालक १.१.७२.१८६.
 अर्धपिप्पलिका ५.३.७२.४२३.
 अर्धपिप्पली १.२.४४.२१६; ७२. ^{१४११४}/_{२५१} ; २.
^{५१५१५६}/_{२०७} ; ३.४०८; ४.२६.४७८;
^{१३१११७}/_{४७९} .
 अर्धपूर्वपद १.१.२३.२३.
 अर्धपौर्वापर्याभिधान २.२.२९.४३१.
 अर्धमागधक १.१.७२.१८६.
 अर्धमात्र ८.१.१.३६२.
 अर्धमात्रा ८.१.१.३६२; २.१०६.४२१.
 अर्धमात्रावर्ण ८.२.१०६.४२१.
 अर्धमात्रिक १.१.३.२५; ५०. ^{१११११२०१}/_{१२३}
 २३
 अर्धमास (का. प.) १.३.४.२६२; ३.३.१३७.
^{१७}/_{१६२}; ५.२.३७.३७८; ३.१.४०२.
 °अर्धमास (का.प.) ४.२.२१.२७५.
 अर्धराशि २.२.२.४०७.

अर्धर्च २.४.३१. ^{१४११४}/_{४८०} ; ८.२.८९.४१९.
 अर्धर्चादि (ग.) २.४.३१. ^{४८०}/_{४८०} ; ६.४.१६१.
 २३१.
 अर्धशब्द २.२.२. ^{२३३}/_७.
 अर्धह्रस्व १.२.३२. ^{११११२१२१}/_{२०८} ; २०९.
 अर्धह्रस्वमात्र १.२.३२.२०८.
 अर्धह्रस्वोदात्त (पा. शा.) १.२.३२.२०९.
 अर्धाढक २.२.२४. ^{२१५}/_{२२७}.
 अर्धैकार° १.१.४८.११७.
 अर्धीत्तरपद ५.३.२८.४०३.
 °अर्धीकार १.१.४८.११७.
 अर्बुद (सं.) ५.१.५९.३५५.
 अर्य ३.१.१०३.८३.
 °अर्यमन् (देव.) ६.४.१३. ^{१६१७}/_{१६१७} ; १८३.
 अर्वन् (पशु.) ६.४.१२८. ^{११११२१७}/_{२२०} ; १३३.
 २२३.
 अर्ह (धा.)
 अर्हति ^{३१२६}/_२ ; ^{११३}/_{११३} ; ^{२२८}/_{२२८} ; १.१.३. ^{१५}/_{२७} ; २६.
^{१६}/_{८५} ; ४९.११९; ६५.१६९; २.६४.२३४;
 ७३. ^{१६१८१२०१२२}/_{२५२} ; ३.४.२६३; १९.
 २७१; ६०.२८५; ६२.२८८; ४.२९.३२९;
 २.१.१.३७०; ^{२१६}/_{३७३}; ३६.३८८; ५१.३९३;
 ३.४.४३५; ८.४४८; ४.७९.४६६; ३.१.२.
 २; ८.१६; १४.७९; १७. ^{१८१२१}/_{८२} ;
 ४.१.३.१६७; ७९.२३३; ३.१३१.३२०;
 ५.१.१९. ^{१३१११८११११२११२१२३}/_{३४४} ;
^{५१५}/_{३४५}; ६४-७६. ^{१३}/_{३५७}; ७१. ^{२३१२४}/_{३५७}; ७२.
^{३३}/_{३५७}; ७४. ^{१६१७७१७}/_{३५८} ; ११७.३६४; २.
 २०. ^{१७११८}/_{३७४} ; १४.३९३; ६.१.२. ^{१७}/_{६५} ;
 ७२.५१; १४. ^{१३}/_{५३}; १०२.८०; १८२-

११०; ४.१.११७; ७.१.३७.२५६; ३.१.
 ३१९.
 अहंति २.४.६२.२६३; ८.३.७२.२६३.
 अहंसि ४.१.६२.२६५; ८.२.८३.२१६.
 अहं ३.१.९२.२१५५; ५.१.१९.१११३।
 १३।१९; ३.५; ५.८.३५२.
 अहंत् ५.१.१२२.३७१; ७.३.१०७.१५१५।
 अहंतिर्त् ५.१.११७.३६१.
 अहार्थ २.१.१.३७०.
 अहं कृत्यतृचश्च (पा. सू.) ३.१.९६.२१२.
 अलू (प्रत्या.) २.१।२२।२२; १.१.३.१५।१५।१६।
 १७।२२; ५.२.१३०; ५६.१।१।१०।१०।
 १२।१२।१५ २२; १।२३ १।२६;
 ; १३२; १३५; १३६;
 १३७; ६५.२०।२२; ११।११ १५
 १३७; १६९; १७१; ७२.१८२;
 १५८; २.२८.२०५; २१.१५।१७
 २३।२२; २.४.३२.१५; ८५.३।१०;
 ३.१.९१.७२; ७३; ४.८२.१८३;
 १८२; ५.३.३.१०३; ६.१.६९.१८; ४.
 १२३.२२०; ७.१.२७.२५०; १०.२५७;
 ४.१७.३५१; ८.२.८०.११५.
 अलक्षण ५; २६; ३५; १.१.१.१२; १९.११९;
 ३.९.२६६; १०.२७६; ११.२७३; ३.२.
 ५७.१०६; ५८.१०६; ६.४.१२०.२१९;
 ७.१.१३.२६.
 अलघीयस् ३.४.८९.१८५.
 अलघुत्व १.१.३.१९; ७.२.२०.२८८; २१.
 २८८.
 अलंकारिण्यु ३.३.१३१.१५८.
 अलंकार २.२.२२.२२.
 अलंकुमारि १.२.२२.२१६.
 अलंकुरुते २.३.१६.२५०.

अलंजीविक २.४.२६.२७८.
 अलडादेश ३.३.१३१.१५८.
 अलम् (अ.) १.२.२२.२१६; २.३.१६.१२।१३।
 १३; ४.२६.२७८; ३.३.१३२.११।१३;
 ८.२.१८.३९८.
 °अलम्° (अ.) ८.२.१८.३९८.
 अलंपूर्व १.२.२२.२१६; २.४.२६.२७८.
 °अलंपूर्व° २.४.२६.२७८.
 अलंबुस (खा. पे.) १२; ८.२.३.३८८.
 अलवण ४.४.२२.३३२.
 अलवणभोजिन् २.१.१.३६१.
 अलस ३.२.५.१६.
 अलातचक्र ३.२.१२२.१२५.
 अलादेश ३.२.१२७.१२९; १०।१२.
 अलाबु° (फलम्) ६.३.६१.१६२.
 अलाबू (ओ.) ४.१.६६.२२७; ६.३.६१.१६५।
 १३.
 अलाबू° (ओ.) ५.२.२९.३७६; ६.३.६१.१६५।
 १०।१०।१०।१३.
 अलाबूकट ५.२.२९.३७६.
 अलाश्रय १.१.५६.१२।१२.
 अलिङ्ग १.१.३८.३५; २.१७.२२३; २.४.८२.
 ३।८; ७.१.३३.२५३.
 अलिङ्गता १.१.३८.९५; २.२.२९.२३०; ६.
 ११५.
 अलिङ्गासंख्यत्व १.१.३८.३५.
 अलिङ्ग १.१.६९.२७७; ३.६९.२६१; ६.४.
 १२०.२५।२६.
 अलुक (पा. श.) १.१.२३.२२२; २.१.१८.
 ३८२; ४.६२.१५।२५।२६; १।५।६।
 ७।११; ८३.२८; ३.४.६७.१७८; ४.१.

४.१.३.१६८; ५.२.४०.३२३; ३८२; ६.
१.१०३.२१२.

अल्पीयसी १.१.४०.११८.

अष्टोप १.१.४. २।२।३।४।६ ; ५७.१४३; ४.२.
१।२।३।४।६।७।८।९।१०।११।१२।१३।१४।१५।१६।१७।१८।१९।२०।२१।२२।२३।२४।२५।२६।२७।२८।२९।३०।३१।३२।३३।३४।३५।३६।३७।३८।३९।४०।४१।४२।४३।४४।४५।४६।४७।४८।४९।५०।५१।५२।५३।५४।५५।५६।५७।५८।५९।६०।६१।६२।६३।६४।६५।६६।६७।६८।६९।७०।७१।७२।७३।७४।७५।७६।७७।७८।७९।८०।८१।८२।८३।८४।८५।८६।८७।८८।८९।९०।९१।९२।९३।९४।९५।९६।९७।९८।९९।१००।

अष्टोप १.१.५०.१५४; ६.१.९१.७२; ४.
२२.१८९; १३५.२२४; ८.२.१६.३९८.

अष्टोप ६.१.९१.७२; ४.२.२. १।२।३।४।५।६।७।८।९।१०।११।१२।१३।१४।१५।१६।१७।१८।१९।२०।२१।२२।२३।२४।२५।२६।२७।२८।२९।३०।३१।३२।३३।३४।३५।३६।३७।३८।३९।४०।४१।४२।४३।४४।४५।४६।४७।४८।४९।५०।५१।५२।५३।५४।५५।५६।५७।५८।५९।६०।६१।६२।६३।६४।६५।६६।६७।६८।६९।७०।७१।७२।७३।७४।७५।७६।७७।७८।७९।८०।८१।८२।८३।८४।८५।८६।८७।८८।८९।९०।९१।९२।९३।९४।९५।९६।९७।९८।९९।१००।

अष्टोप ६.१.९१.७१.

अष्टोपार्थ ६.४.१३५. २२२३; २२४.

अष्टोपोऽनः (पा. सू.) १५।२०।२२ ; ६.४.
२२.१९२; ८.२.८.३९५; १६.३९७.

अल्विधि १.१.५६. १।१०।१०।१४ ; १३२;
१३३; २।२।२६ ; १३७; ६.२.१६४; ७२.
१८२; ६.१.४५.३१; ७.३.५०.३२८; ८.
३.१७.४२८.

अल्विधित्व १.१.५६.१३५.

अल्विधिप्रसङ्ग १.१.५६.१३६.

अव् (धा.)
अवन्ति ३.१.३. १५.

(मा.) अवीत् १.१.३. ११.

अव्(आदे.) ६.१.८३.५५.

अव्(आदे.) ६.४.२२.१२२.

अव्(आदे.) ६.१.१०८.२५; ११५.२६.

अव्(आदे.) १.१.५९.१५७; ३.१०.२६८;

२६९; ४.२.३०८; ३११; ६.१.१२.१५;
४५.३७; ६९.४१.

अव(उ.) १.३.५१. १४।१५।१६ ; ६.४.१०६.२१५.

अव् ३.१.१२.४.८८.

अवकारान्त २८.

अवकाश १.१.१.१६११ ; १११२।२२।२५ ;
४.५३; ४६. ११३ ; ४९. ११८ ;
५३.१३१; ५४. १११२।१४।१५ ; ७०.
१६१; २.५. ११४ ; ९.३।३।५ ; ३२.
१४।१४।१५।१६।१७।१८ ; ६४. ४।५ ;
७।७ ; २३८; ३.२.२६०; १२.२७४; २७६; ४.
१. १२।१२ ; १९।२० ; १५।१६ ; १०८.
१२।१२ ; ३५२ ;
२.१.३. १।१।१० ; १०।११।१३।
१४।१७।१८।२३।२३ ; २.६. ४११ ; १९.
२।३ ; ३६. १३।१३।१६।१७।१८।१९ ; ३.
१. ३।७।११।१२ ; ७।८. ४।५।६।
१०।१४।१४ ; ४.१२. ८।९।१६।१७।१७ ;
८५. १७।१८ ;
३.१.३. १६।१७।२१।२२।२५ ; ८.१७;
२२. २९ ; ३०. ३८ ; ३१. ३।४।११।
११ ; ३३. १७।१७।२३।२३ ; ६७. २।३।१३।
१४ ; ९.१७ ; १२. १।१ ; १८।१९।
२० ; २।६।११ ; ५।५ ; १४. १०० ; १२२. १३।१४।
१९।२०।२० ; ३.४. १।१ ; १३।१४।
१५।१६।१६।१९।२०।२० ; १३३. १८।१९ ;
४.७७. १२३ ; ८५. १८४ ;
४.१.१३. २०९ ; २५. १।१०।११ ; ५५.
१।१० ; ७५. १०।११।११।१६।१७ ; ८५.
१०।११।१३।१४ ; ८९. १३।१४ ; ९५.
३।४।५।९ ; ११४. ३।४।५।९।११ ;

अवकुष्ठ २.२.१८.२१६.
 अवक्षेप ६.३.७३.१६९.
 अवक्षेपण ५.३.९५.१११२.
 अवगन्तुम् (अ.) १.१.२६.१६; २.३२.२०८;
 ३.११.२७५.
 अवगल्भा ३.१.११.१२.
 अवगीर्ण ३.१.१५.२५.
 अवगुणत्व ७.३.८५.३३६.
 अवगौर्य ८.२.१.३२५.
 अवग्रह (पा. श.) १५; १.१.७.१६१२२; ३.
 १.१०९.८५; ४.२.३६.२७८; ६.१.२०७.
 ११७; ३.९८.१७३; ८.२.१६.३९७;
 ३९८; ४.१.४५९.
 अवग्रहदर्शन ४.२.३६.२७८.
 अवङ्गदेश ६.१.१२३.८७.
 अवचन १.१.२७.१८१२२; २.४५.१११७
 ९७.३५९;
 २.१.३०.३२५;
 ३.३.१९.१४५; २०.१४७;
 ५.१.११९.३६८; २.११६.३९८; ३.
 ६८.४२२; ७.२.१११२; ४.१.१११२
 ६.१.१.३; १७.४.१०३;
 ८.३.५९.४११.
 अवच्छिन्नशब्द ४.१.७५.२२८.
 अवतत १.४.१३.३१२; २.१.४७.१५१६;
 २.४९.१२८.
 अवतान १.२.६.४.२४७; ३.१.४०.१२.
 अवती शब्द ६.१.२२१.१३१११२.
 अवत्त ३३; ७.४.४७.३५१.
 अवत्याः(न्वा.) ६.१.२२१.११२.
 अवदत्त ७.४.४६.३५०.

अवदात १.१.२०.३५; ४.१.४९.२२०.
 अवदाता ४.१.४९.२२०.
 अवदान १.१.४.१.१०५; ६.१.५०.३८.
 अवदाभ्य ३.१.१२.२७.
 अवदाय(अ.) ६.१.५०.१६१९.
 अवधारण ६; १.१.५१.१२८; १.२.१.२.१८.
 १.१०.१९; २.१.२.२.१०.१२.१८;
 ६०.५.१०.१७; ३.२.१२७.१२९; ६.२.
 १.१.१२२; ४.१.३५.१२१; ७.२.२६.
 २२९; ८.१.७०.३८१; २.२.३२.१२;
 ३२.४६१.
 अवधारणाप्रसिद्धि ८.४.३२.४६२.
 अवधारणार्थ २.२.२०.४१६; ३.४.११०.
 १२७; ४.२.१३३.३००; ५.३.५८.४१७;
 ६.१.८०.५५; २.८०.१३३; ७.४.३५.
 ३५०; ८.३.६१.४११.
 अवधार्यमाण ८.१.१२.१२.१३.
 अवधि १.१.६.२.१६३; ६.३.६.७; १६९; ३.
 १.२५४; ३.२.६१; ११.२.७२;
 ४.१.८३.२६६; ५.१.१.३३६.
 अवधिग्रहण ४.२.१२.२.११; १३७.३००.
 अवधित्व ५.१.१.३३६.
 अवधिद्योतनार्थ ७.२.११.३०५.
 अवन १.३.६६.१६१७.
 अवन्ती १.२.४९.२२५; ४.१.१४.२०६.
 अवन्त्यादि (ग.) १.२.४९.१७.११९; ४.१.
 १७७.१७०.
 अवपूर्व १.३.५१.२२३.
 °अवपूर्व ३.१.१२.४.८६.
 अवमि° ७.३.३४.३६३.

अवमूर्धशय ३-२-१५-१००.^{१७}
 १७११२१ २६१२६१२६१२७ ; २५;
 अवयव २५१२६ ; ३१;
 १-१-२७-११७; ५१-१२६; ५६-१३६
 २२२३ ; ७२-१२६; २-२५-१६१९७१९;
 २१९; २२०; २२२; २२२; २२२; २७-२२३;
 ३-६२-२१५६१६१६१७१७११२० ; ४-
 ३-७११११२ ;
 २-१-१-३६७; ३७३; ५१-३१५; २-
 १६१२१ ; २-६१२७२७२८ २१२१२ ;
 ३-१-२-३१; २०-१३१३;
 ३-१-५-१५६१७ ; ७-२५१२६; ११;
 ४-१-१-१३१९७१९७१९ ; २८-२१९
 १५१२३१२३१२५१२५ ११२ ; ३-१३२-
 ३२१; ३२२; १५५-१२१७२१
 ५-१-२-१११ ; ११५-१७१९ ; ११९-
 ३६७; २-२२-१७२१ ११२३ ; २५१
 २६ ; ३२२;
 ६-१-१-१११५ १२ १५११६ ; ८-
 ८१८१२७२२३२६ ११३ ; ५८; २-१७५-
 १३७; ४-१५३-२२९;
 ७-१-७३-२६६; ३-१०-३२०;
 ८-१-१-३६३; २-३६५; २-३२-५०८;
 ३-६५-२२३.
 °अवयव ४-३-१३२-३२१ ; १३५-१७१२०
 १५६-२०१२३१२२ ; ३२६.
 अवयवकार्य २-१-३-१०११११३
 अवयवक्रिया ३-१-२२-२६.
 अवयवग्रहण २५१२७ ; १-१-५१-१२७ ; ३-७-
 २०१२२ ; ४-१-१-११.
 अवयवतत्पुरुषत्व २-१-१-३७३.

अवयवतापि ३-१-८७-६९.
 अवयवत्व ४-१-७९-२३३.
 अवयवपुषि ३-१-८७-६९.
 अवयवप्रत्ययान्त ४-१-९३-२१७.
 अवयवभूत १-१-२८-२३.
 अवयवमात्र ४-२-१२२-२६९.
 अवयवयुक्तत्व ४-३-१५५-३२२.
 अवयवयोगा ३-१-७-१३२५ ; ६-१-१-१३१२ ;
 ८-२-५२-५५७.
 अवयववाचिन् १-२-१०-११७ ; २-२-२-२०७ ;
 ६-४-१६१-२३१ ; ७-२-२-२७८ ; ८-४-
 २०-२५९.
 अवयवविधान ५-२-२२-३३१.
 अवयवविधि २-२-३-२०७.
 अवयवशः (अ.) ४-३-६६-३११५.
 अवयवशब्द ५-२-२२-३२०.
 °अवयवशब्द ४-३-१५५-३२२ ; ३२३.
 अवयवषष्ठी १-१-२१-७७ ; ८-३-५९-११२३
 १७१०.
 अवयवषष्ठ्यर्थ १-१-२९-११९.
 अवयवषष्ठ्यादि १-१-२९-१५१९१२०१२५ ;
 ११९ ; ६-४-१-१७८ ; १७९.
 अवयवसंख्यातः (अ.) २-१-१-३६५.
 अवयवसंज्ञा १-४-५६-३२० ; २-१-३-३७७.
 अवयवसंबोधन ८-२-८-३९५.
 अवयवस्त्रीविषयत्व १-४-३-६१०.
 अवयवस्वामिन् ५-२-२२-३७९.
 अवयवात्मक ६-१-१-३५.
 अवयवात्मकत्व ६-१-१-३.
 अवयवाद्गतोः (पा.सू.) ७-३-१०-३२८.
 अवयवान्यत्व ४-१-३-१९८ ; ९२-२५२६.

अवयवाभिधान ८-१-१२-१६१६
 अवयवाश्रय २५.
 अवयविन् ५-२-२२-२१२२ २१३
 अवयवैकाच् ६-१-१-३
 अवयवैकात्त्व ६-१-१-२
 अवयसि ठंश्च (पा. सू.) ५-१-८४-२१२२ ३५९
 अवयाः श्वेतवाः पुरोडाश्च (पा. सू.) ३-२-७१-१३ १०८.
 अवयुत ४-१-७९-२१२१ २३३.
 अवर (स.ना.) २-१-३१-३८५; ३-३-१३६-१६२ २५ २७
 ११०११२ ; १३७-१६२ ; ५-२-१०-३७३.
 °अवर° (स.ना.) १-१-२७-२३.
 अवरकाल १-१-६९-१७२; १७९; ३-४-२१-१५ १७३.
 अवरकालत्व १-१-६९-१७३; ३-४-२१-१५३.
 अवरतः (अ.) १-१-४८-११८; २-६-४-३३१; २६६; ३-१-३३-४९.
 अवरदि १-१-३४-२०१२ २१२२
 अवरुध्यमान २-१-५७-३१९.
 अवरोहवत् १-१-५६-१३७.
 अवर्ण १-१-१६१७१८ १४११४
 २०१२०१२१ १२१२ १४११४
 ११८; ५०-१२५; ५१-१२६; १-१-१९-२०१२०१२१ १२१२ १४११४
 २-१-६९-४०२; १-१-६९-१२१२ २६१२८
 ४-१-१-११०; ६-१-२०६-११७; ४-२-२-१३२; १२३-२२०;
 ७-१-८०-१३१२; ८-२-१७०; ८-२-१०६-२११.
 अवर्ण° ६-१-६३-४२.
 °अवर्ण. १-१-५०-१२५.

°अवर्ण° ४-१-१-११०; ३-२-४-३०६; १-१-१९-११०
 अवर्णकुल १-१-१-१३; १८; ६-१-१७१.
 अवर्णग्रहण ६-३-११२-१७५; ७-१-८२-२३०;
 ४-४७-३५१.
 अवर्णपर १-१-५९-१५६.
 अवर्णप्रकरण ७-१-८२-२७५.
 अवर्णप्रधान १-१-५०-१२५.
 अवर्णप्रधानत्व १-१-५०-१२५.
 अवर्णमात्र ६-४-१३३-२२०.
 अवर्णलोप ६-४-२२-१८९.
 अवर्णलोपविधि १-१-५८-१५८.
 अवर्णाकृति १-१-२३२-३२३; १-१-६९-१७९.
 अवर्णान्त ४-१-१-११०; १-१-२-१७-१-८०-२६३.
 अवर्णाभाव ७-१-८०-२६९.
 अवर्णार्थ ३-३-६-४-४३.
 अवर्णोपध ७-१-८२-२११०.
 अवर्तमान ३-२-८४-१११; ३-३-७-१३३.
 अवर्तमानकालोपादान ३-३-१०-११०.
 अवर्तमानत्व ३-२-१२३-१२३.
 अवर्षा २-२-६-४१०.
 अवलादित्व ६-४-६२-२०६.
 अवलाप्य ३-१-१२-८८.
 अवशिष्ट १-१-४-५३; २७-२३; २-४-७०-४१५;
 ३-१-२६-३५; ६-१-१६७-१०६; ४-१-६१७-२३१; ७-२-१-१०-३१०.
 अवश्य १२; १-१-९-६३; २-४-८-२३; १-१-२-७५; ६-७-२-१९; ४-३-३-१३; ३-१-७-३१७; २-१-३-१९; २-३-३-२५; १-८-४-३५; ११०-३५७;
 २-१-१-३६१; ३-६२; ३-६३; ३-६३

३६८; ३७१; ३७२; २.३७३; ३.१५१
 १६१८ ; २०.३८२; ३५.३८७; ४९.
 १३ १०१२२; १९४; ५५.३९६;
 ३९२; ५१.३९३; ३९४; ५५.३९८;
 ५७.३९९; ५८.४००; ६९.४०३; ४०४;
 २१२.४०९; ४२२; ४२४; ३.१.४४०;
 ४४१; १३.४४९; ३७.४५९; ६५.४६७;
 ४.६२.४९२; ७९.४९५; ८५.५००;
 ३.१.३.९; ७.१२; १५; ८.१७; १८;
 १९; १२.२३; २२.२६; २६.५३३; ३५;
 २७.३८; ३०.३८; ३१.३९; ३६.४५; ४०.
 ४७; ४३.४६; ७८.६९; ८३.६९; ९१.
 ७५; ९४.८०; २.३.९६; ११७७
 २२ ; ६९.१३८; ७१.१०८; १०२.११४;
 १२३. १४१९ ; १२७.१२९; १३०; ३.
 १४.१४४; १३३.१६०; १६७.१६७; ४.
 २१.१७२; १७३; ७९. १५१६१८ ; ८२.
 ११५
 १८३;
 ४.१.१.१६२; ३.१.१६७; १३.२०९; १५.
 २०८; २०९; ३६.२१५; ४८.
 २१३; ७८.२३२; ८९.२४१; ९०.२४५
 ९२. १२१३१२२ ; ७२४ ; ९३.२५०; ९८.२५३.
 १४ ; २.६६.२८६; ३.२५. १०१२ ; ३९.
 ३०६; १०१.३१५; १३२: ३२१; १५५.
 ३२५;
 ५.१.१९.३४४; ५८.३५३; ५९.३५६;
 ११९.३६७; ३.४.४१९; ५७.४१६; ६८.
 ७१६
 ४२१;
 ६.१.९.१५; ७७.५३३; ८५.६३; १३
 ९३.७६; १०८.८३; ११. १३५.९३;
 १५८.१००; १६२.१०३; १८२.
 ११०; १८६.११२; २.११.१२१; ४९.

१२७; १९७.१४०; ३.१.१२१; १.४.
 १४६; ३.४.१५३; ४.२.१५८; ११२.१७६;
 ४.१९.१२५; ४.४७.२००; १३०.२२१;
 ७.१.१. १६१२३; ३३.२५५; ३७०
 २१४; ५.४.५२२; ७३.२६६; ९०.२७६;
 २.३७.२९४; ६२.२९८; ७३.३०२; १०२.
 १७१९८ ; ३.१.३१६; ३.३१८; ५७.३३३;
 ६९.३३३; १०७.३९३; ४.४७.३५१;
 ८.१.१.३६२; ३६४; १२.३६९; ७०.
 ३८१; २.३२.४०४; ३८.४०४; ४६.
 ४०८; ५९.४५१; १०८. १६१८२१ ; ३.
 ३.४.३०; ५५.४३७.

अवश्यत्व ४.१.१.४७.२६१; १५०.२६१.

अवश्यपान्य १.१.५०.१२९; ३.१.१२५.८६;
 ८१; ६.१.७९.५३.

अवश्यभाव्य ६.१.१.४.९५.

अवश्यम् (अ.) १७१२० ; ३. १५ ११७ ११
 ३३; ३४; १.१.१.३७; २८; ३.१६; ४७
 १६ ; ५.५३; ९.६३; ११.६६; १२.२५
 २०.७५; ७६; २२.८०; २३.८१; २९.
 ८१; ३९.९३; ५६.१४१; ५७.१४२; १४५
 २३ ; ५८.१५३; ६१.१५९; २.३९.२१२;
 ४७.२२३; ४८.२२५; ६४.२४१; १०१.१४
 २२ ; ३.१. १११३ ; ९.२६६;
 २.३.१३.१३; ६९.४७८;

५.१.१३.३४२;

६.१.५.२१ ८.१२; ९.१४; १३.

२१; १७. ५२३; ४५.३३; ६९.४८; ७७.
 १८२० ; १४.९५; २.२.१२३; ११.
 १२४.

अवश्यलाव्य १.१.५०.१२९; ३.१.१२५.८६;
 ८१; ६.१.७९.५३.

अवश्यस्तुत्य ३.१.१२५.८३.
 अवसान (पा.श.) १.४.११०.३५६; १११.११५;
 ३५८; ८.३.३४.४३०; ४.४०.४६५.
 °अवसान (पा.श.) ८.३.३४.१६१९.
 अवसानलक्षण १.४.११०.१५१७; ५१२७;
 २३.
 अवसानसंज्ञ १.४.११०.३५७; ३५८.
 अवसानसंज्ञा १.४.१०९.१०१३१३; ८.३.
 ३४.१०१२.
 अवसानसंज्ञिन् १.४.११०.३५७.
 अवस्था १.१.५.५०; ४.४.१०४; २.६.४.२४२;
 २.१.१.३६९; ३.१.९.७६; ४.१.२५.
 २५२; ८.२.८.४.११७.
 अवस्थातुम् (अ.) ३.१.९१.७३.
 अवस्थान १.५; १.२.४.२१८; ६.१.१३५.
 १२; ४.४.२.१२७; १२८.
 अवस्थित १.१.७०.१२१; २.२७.२०४; ४.
 १०९.३५५; २.४.३५.४८३; ३.१.३१.
 ४५१७; १.१.६१९१२२; ४.१.९०.२४६;
 ३.१.४०.३२३; ६.१.४५.३६; ७.१.५८.
 २६१; ६५.२६२.
 अवहनन २.१.३६.३८८.
 अवहार ३.३.१२१.१५५.
 अवहार° ३.३.१२१.१५५.
 अवाग्योगवित् २५१७.
 अवाच् १.१.५०.१२३; ६.२.५२.१३०; ४.
 २.१८१.
 अवाचीना ५.४.८.४३२.
 अवाच्चालम्बनाविदूर्ययोः (पा.सू.) ८.३.
 ६७.४३३.
 अवाताभिधान ८.२.५०.४०९.

अवाद्यः कुष्ठाद्यर्थे तृतीयया (भा. वा.) २.२.
 १८.४१६.
 अवादि (ग.) २.२.१८.४१६.
 अवादेश १.१.३.४१; ५७.१४४; १६९; ६.३.
 १.५६१६१७१९; ७.१.९६.२७४; २.११५.
 ३१४; ८.२.६.३२९.
 अवान्तरदीक्षादि (ग.) ५.१.९४.३६०.
 अवान्तरदीक्षिन् ५.१.९४.३६०.
 अवामदेव्य ४.२.९.२७४.
 अवारपार ४.२.९३.२११.
 अवारपारीण ४.२.९३.२११.
 अवारीण ४.२.९३.२११.
 अवाहीकग्राम ४.२.१०.२१५.
 अवि (पशु.) १.१.४६.११२; ४.१.८८.
 ३३३; २.३६.२७८; ६०.२८३; ३.१३१.
 ३२०; ५.१.७.३३६; २८.३४६; २.२९.
 ३२१३; ६.२.११.१२४.
 अवि° (पा.श.) १.१.३.४१.
 अविकट (परि.) ५.२.२९.१५१२२; ६.३.
 १०.१४३; १४५.
 अविकटोरण ६.३.१०.१४३; १४५.
 अविकशब्द ६.३.११.१२४; ४.१.३८.२४०;
 ३.१३१.३२०; ५.१.७.३३६; २८.३४६.
 अविकादि ३.१.१.३.
 अविकारज ४.१.५४.२१२.
 अविगोष्ठ ५.२.२९.३७४.
 अविचारयत् ३.२.१२३.१२४.
 अविचालिन् १८; ३१२१; १५; १.१.२०.७५;
 ४६.११२; ५६.१३६; ८.१.४.३६४; २.
 १०६.४२०.
 अविजानत १२.

अविज्ञात १५.

°अविद्वयं ८.३.६७. १८/१८

अविद्वस ४.२.३६.२७८.

अविद्यमान १.१.७. १८/१९/२१/२२ ; १६ ; ५.

१.१२१.३७०; ६.४.१६१.२३१; ७.३. ७७.३३०.

अविद्यमानपुत्र २.२.२४.४२४.

अविद्यमानभार्य २.२.२४.४२८.

अविद्यमानघत् १.१.५१. १६/१९ ; ५७.१२५;

२.३०.२०६; ३.१.३. १४/१५/१९/२०/२१/२३ ; ६.१.२२३. १९/२०/२१/२३ ; ६.१.१९५ ; ८.१.७२.३२२; २.४.३८९.

अविद्यमानवत्त्व ८.१.७२. ३८३.

अविद्यमानवद्भाव १.१.७३. २१/२१ ; ८.१. ७२.३८२.

अविद्यमानसेवित ६.१.१४५. १५.

अविद्यमाना १.१.७. १६; १८.

अविद्यमानादर १.४.६३.३१४.

अविद्यमानाद्यतन ३.२.१११.११३.

अविद्यमानोदात्त ६.१.१५८.१६६; १६१.१०२; १८६.१११; १९०.११३; २२३.१२०.

अविद्यमानोदात्तत्वं २.४.८५.५०२.

अविद्वस् २; ६/७/९ ; ५.

°अविधन १.१.४६.११२.

अविधान १.४.२३.३२३; ३.१.७. २०/२३ ;

२२.२८; २१; ४८.५५; ५२.५५; ४.४. ७६.३३३.

अविधि १.४.५१. २६/२७ ; ३.१.७. १२; ४.४.

७६.३३३; ६.४.१६०.२३०; ७.१.३०. २५२; ३.७८.३३०; ७९.३३५; ४.२.७.

३४९.

अविनत ८.३.६१.४१२.

अविनाश १.२.६४.२१८.

अविषट ५.२.२९. १५/२३.

अविपर्यास ३.१.२६. १/१४.

अविप्रतिषेध १.४.१०८.३५३; ६.१.१३५. ९३.

अविभक्त २.३.४२.४५९.

अविभक्ति १.१.३८. १८/२१ ; १२/१२.

अविभक्तिक २९; २५; १.१.३.४७; ३८.१५/१५ ; ३.१.३६.४६; ७.१.३.२२२; ६. ८३.३३५; ८.२.८०.४१२.

अविभक्तित्व १.१.३८. २१/२२.

अविभक्तिनिमित्त १.१.३८. ११.

अविमरीस ४.२.३६.२७८.

अधिराधिकन्याय (न्यायः) ४.१.८८.२१०; ८९.२२३; २.६०.२३३; ३.१.३१.३२०; ५.१.७.३३९; २८.३१८; ६.२.११.१२४.

अधिराम १.४.११०.३५७; ३.२.१२३.१२३.

अधिरामभावित्व १.४.११०.३५७.

अधिरोधार्थिन १.४.२.३०५; ६.१.८५.६०.

अचिलम्बित १५.

अचिलवन ३.३.१२६.१५६.

°अचिलोम्व १.४.३०.३२९.

अचिवक्षा १.२.६४.२१६; ४.२.४. ११/१९ ; २. ३.५०. १३/१४ ; ५२.१६५; ६७. १८/१९/२० ; ३.२.११०. १२/१२ ; ४.१.३.१९८; ६.३.४२. २२/२३.

अचिवक्षित १.२.६८.२४८; २.१.६०.४०१; ३. ५२.१६५.

अचिवक्षितत्व १.२.६८.२४८; ४.३.३२४; २.४. १३/१९ ; ४.१.१२.२४५.

अवृक्ष २-१-५७-३१६.
 अवृत्ति २-१-५१-३१५; ३-१-८-१७.
 अवृत्तिज (पा. श.) ३-१-२-५.
 अवृत्तिपक्ष २-१-१-३६४; ५१-३१५; ३-१-
 ७-५५; ४-१-८२-२३६.
 अवृद्ध ३; ४-१-१-१६१२३१२५१२६;
 १४७-१११२०; २-१-०-१५११८२०.
 °अवृद्ध ४-१-९५-२५२.
 °अवृद्ध° ४-१-१-११०; ३-२-२-३०६.
 अवृद्धाभ्यो नदीमानुषीभ्यस्तन्नामिकाभ्यः
 (पा. सू.) ४-१-११२-३५५.
 अवृद्धि ३; ७-३-३-३३३; ४-३-३६.
 अवृद्धिता ३-१-१२२-१७.
 अवृद्धित्व ७-३-३-१२१२१७३१२४.
 अवृध्यर्थ ७-३-८६-३३७.
 अवृषल ५-१-११९-३६८; ६-१-१५८-१००; २-
 २-१२३; ३-१-१-१११.
 अवृषलक १-४-१-३०१.
 अव्यैयाकरण १; २.
 अवोद १-१-४-५२.
 अवहननादि ३-३-१३३-१६०.
 अव्यक्त १-२-६९-२५०; २-१-१-२२१२४२४.
 अव्यक्तपदार्थक ३-१-४०-५३७; १६; ४-४-
 १७०; ५-१-७०.
 अव्यक्तयोगा १-१-४९-११९.
 अव्यतिकर १-४-२१-३२२.
 अव्यतिरिक्त ३-१-२६-२५२६; ५-३-५५४१२.
 अव्यतिरेक १-३-१-२५५; २-१-५१-३१३; ५-
 १-५९-३५७; २-९-२-३६४.
 म. मा. श. को. १६

अव्यथिन् ६-१-१५८-१०१.
 अव्यथ्य ३-१-११४-१७१०.
 अव्यपदेश ६-१-१-१२; ९-१५.
 अव्यपवर्गगति १-२-६४-२४२; २४३.
 अव्यपवृक्त ११११.
 अव्यपवृक्तम् (अ.) २५.
 अव्ययं प्रवृद्धादिसिः (भा. वा.) २-२-१-८-
 ४१७.
 अव्यय (पा. श.) १-१-३८-१५; १३१५११७;
 ४१-१००; २-४७. १८११३०; २३३३;
 ४-१-३०३; २१. १२१६३४२५;
 २-१-२-३७६; ५-३७८; ६-३७९; ९-
 ३७९; २-६-४१०; ११-१-११५; १८-४७७;
 २४-४२३; १११३३; २९-४३०; ३-६५-
 ८१११११११; ४-१-६-४७७; ८२. ३३३४
 ११
 ३-२-८४. १२१४११५११६ ३-३-
 १३१५११६१६११७; ४-२-१६६९;
 ४-२-१०४-२१२; २१३; २१५; ३-
 २-३०६;
 ५-१-११५-३६४; ११९-३६७; २-९४-
 १४११५ ३६२; ४-६-८-४३८;
 ६-२-२-१११३; १७७-१३८; ३-५०-
 १६२; ६१-१६४; ४-१-४-२२३;
 ७-१-५४-२५९;
 ८-३-१-४२४.

अव्यय° (पा.श.) ४-२-१०४-२१३.
 अव्ययकृत ३-४-९-१७१; २६-१७५.
 अव्ययकृत १-१-४१-१०३.
 अव्ययग्रहण १-१-४१-१०६.
 °अव्ययघात (पा.सू.) ४-१-७८-२२९.

अव्ययत्व (पा. श.) १.१.४१.१००^{७१२२}; २.२.
२४.१११२^{१११२}; ४.८.१.४१^{११७}; ३.२.५६.
१०५^{१०५}; ८.४.११३^{११३}; ४.२.१६९^{१६९}; ५.२.९४.
३१२^{३१२}; ८.३.१.४२४.

अव्ययनिर्देश ३.३.३.१३१^{१३१}.

अव्ययप्रतिषेध १.१.४१.१००^{१००}; २.२.
११.४१^{११}; ३.६९.४६^{४६}.

अव्ययप्रयोग २.२.११.४१^{४१}; ३.६५.४६७.

अव्यययोगिन् २७.

अव्ययवत् ३.२.८४.१११^{१११}; ३.३.१३१^{१३१}.

अव्ययविधि १.१.७२.१२४.

°अव्ययविधि १.१.७२.१२४.

अव्ययसंज्ञा १.१.३८.१८^{१८}; २.१२^{२१२}; ३.९.९७^{९७}; ४.
५६.३४^{३४}; २.१.५.३७^{३७}; ४.८.१.४१^{४१}; ३.
२.५६.१०५^{१०५}.

अव्ययसंज्ञा १.१.३७.९६^{९६}; ३८.९६^{९६}; ३९.२६^{२६};
९७^{९७}; ४.१.१००^{१००}; ४.१.३०३^{३०३}; ५६.३४^{३४};
२.२.६.१११२१३^{१११२१३}; २.४.४२^{४२}; २९.४३०^{४३०};
१; ४.८.१.४१^{४१}; ३.२.८४.१११^{१११}; ३.३.
१४.१५^{१५}; ४.२.१६९^{१६९}; ५.२.९४.३१२^{३१२}; ८.
३.१.४२४.

°अव्ययसंज्ञा १.१.७२.१२५.

अव्ययसर्वनामकश्च प्राक्तेः (पा. सू.)
१.१.२७.२६^{२६}; ३.१.२.१७^{१७}; ५.३.६८.
४२१^{४२१}.

अव्ययस्वर ६.२.३३.१२५^{१२५}; ५.२.११११^{११११}; १३०.
१३१११५^{१३१११५}.

अव्ययात् (पा. सू.) १.१.३९.१६^{१६}; ४१.
१००^{१००}; २.४.८.१.४१^{४१}; ४.३.२.३.०६६.

अव्ययात्त्यप् (पा. सू.) ४.२.१०.४.२१^{२१}.

अव्ययादाप्सुप् (पा. सू.) १.४.२.१.३२^{३२};

२.४.८२.४१^{४१}.

अव्ययादि २.१.१.३७^{३७}; ४.१.२७.२१^{२१};
५.२.२५.३७^{३७}; ४.७३.४३^{४३}.

°अव्ययादि २.४.३०.४३^{४३}.

अव्ययार्थ २.१.६.३७^{३७}; ४.१.७८.२२^{२२}.

अव्ययार्थप्रकर्ष ४.१.७८.२२^{२२}.

अव्ययीभाव (पा. श.) १.१.४१.१००^{१००};
२१२३२६^{२१२३२६}; ४.१.३०१; ५६.९१११२^{९१११२};
२.१.५.३७^{३७}; ६.३.३७^{३७}; १८.३.२१^{२१};
२०.९१६१७११२०^{९१६१७११२०}; ४.५.११११११^{११११११११};
१२; २.२.३.४०^{४०}; १९.४१^{४१}; ४.१६.
१७^{१७}; ८३.४१^{४१}; ४.३.५८.३१^{३१}; ५.४.
७.४३^{४३}; ६.२.४३^{४३}; ४३^{४३}; ७७.४४^{४४};
२०; ६.२.१.१२^{१२}; ३.७.१.१७^{१७}.

अव्ययीभावादि २.१.३.३७^{३७}.

अव्ययीभावे चाकाले (पा. सू.) ६.३.७८.
१७^{१७}.

अव्यये नञ्कुनिपातानाम् (पा. सू.) १.१.
३७.९६.

अव्ययधान ७.३.४४.११११^{११११}; ५.४.३३०^{३३०};
४.१.३४^{३४}; ९३.३५^{३५}; ३६०.

अव्ययस्था १.१.५१.१२^{१२}; ३.६०.२६^{२६};
६५.२७^{२७}; ३.१.९१.७^७; ६.१.१३५.१२^{१२};
४.४.२.१६^{१६}.

अव्ययस्थाकारिन् ३.१.९१.७^७; ६.१.१३५.
१२^{१२}; ४.४.२.१६^{१६}.

अव्ययवहित १.३.६०.२६^{२६}.

अव्ययसन्क्रिय १.३.२०.२७^{२७}.

अव्ययापार १.१.४३.१०^{१०}; ६.७.१६^{१६}; २.४.
२१^{२१}; ४.१७.३१^{३१}.

अव्याप्त ३.१.३१.४^४; ७.२.९८.३०^{३०}.

अव्युत्पन्न १.१.६१.१५^{२२}; २.१.७.३७^१; ३.४.
७७.१८^१; ४.१.१.११^{१६}; ७.२०^२; ५.१.
५९.३५^{२२}; ६.१.१६२.१०^३; ४.२२.१८^१;
१९^३; ७.१.२.२३^१; २.८.२८^३; ३.१.
३५^७; ५०.३२^०; ४.१३.३४^१; ८.२.
७८.४१^७; ३.४५.४३^२; ५९.४३^{१५}.

अत्रीहिक ४.१.२५.२१^२.

अन् (आदे.) ७.१.१४.२४^{१२}.

अन् (धा.) अश्नाति ८.२.४.३८^१.

अश्रुते ३६; ३.२.४८.१०^५; ११५.
११^१.

अशान १.१.६८.१७^३; २.१.१.३६^१.

आशति ६.४.७४.२०^१.

आशिषिपति ६.१.२.६; ९.१३.

आशिशत् १.१.५९.१५^३; ६.१.१.४;
१२.१७; ४.४८.१६१८१२०
२००.

अशाशयते ३.१.२२.१११^१.

अश् (प्र.) २.४.३४.४८^१; ८.४.३५.४६^२.

अश् (प्रत्या.) ६.१.४५.३५^३; ८.३.१७.३११^७.

अशक्ति २१.
१९.

अशक्तिज ६.४.१०१.२१^४; ७.३.८५.३३^७.

अशक्तिजानुकरणाथ १७१^१.

अशक्य १.१.१.१११^२; २७.८८; ३७.९६;
४६.११^३; २.२७.२०^३; ४५.२१^७; ५१.
२३^६; ६४.२३^६; ७३.१६१८१२०
२५२;

२.१.१.१०१^३; ३.१.६७.५८^३; ६.१.
६८.११; १८६.११^२; ३.७६.१६^३; ४.
१.१७^५; २.४.१९^४; ११०.२१^५; १५४.
२२^१; ७.१.७७.२६^३; ७८.२६^४; २.३७.

२१^३; ८२. ७१६१२०
३०३; ८.४.१७.४५^७.

अशक्यत्व १.२.५१.२३^७.

अशक्या १.३.१.२५^६; ३.२.१०२.११^१;
११५.१२^०.

अशब्द ४.२.१०४.२६^५.

अशब्दक्रियत्व १.४.५२.३३^७.

अशब्दसंज्ञा १.१.६८.१७^३; १७^६; २.२७.
१०१^२; ७.३.६६. १३१११५
२०४; ३३२.

अशब्दा ६.१.८४.५^३; ५^२.

अशस्प्रभृति ६.१.६३.१^१.

अशादेश २.४.३२.४^१.

अशाला २.४.१९.४^३.

अशाला च (पा. सू.) २.४.१९.४^३.

अशासन ६.१.२.७.

अशास्त्रान्वित १^१.

अशास्त्रोक्त १.२.६४.२०^१.

आशि (पा. शा.) ६.१.१.११; ३१५६११०
१४.

°आशि (पा.शा.) ७.२.६२.१८११९.
२९८.

°आशि° (पा. शा.) ३.१.२२.१५१७
२९.

अशित १.३.१.२५^७; ६.१.४५. १११११११
१५१५११६ ११११६१७१७१८११८१
३५
२४; ३६.

°अशित ६.१.४५.३५^३; ८५.६०.

अशितानशित (क. वि.) २.१.६०.४०^२.

अशितिलत्व ५.१.११९.२०^१.

अशिष्ट २१.

अशिष्टव्यवहार १.३.५५.२३^४.

अशिष्टाप्रतिषिद्ध १५१२०.

अशिष्य १.१.४४.१०^५; ५०.१२^६; २.५०.
२२^६; ५३.२२^६; ५८. १११११११
२३०; ६४.
२४^०;

२.१.१.३७^{१२}; ३६.३९०; २.२५.४२८;
 २६-२८.४२८; २७.४२९; २९.४३५;
 ४.१२.४७७;
 ३.१.४०.१७; २.१२०.१२२;
 ४.१.३.१९८;
 ५.३.६६.४१८; ४.६८.२।५।१२।१८;
 ८.१.१५.३७१.

अशीतिशत (सं.) ५.१.३.३३८.

°अशु(धा.) ७.२.६२.२९८.

अशुक्ल १.१.११.६३.

अशुद्ध ८.२.८३.८।८।१०.

अशेषत्व २.२.२४.४२०; ४२३; २९.४३०; ३.
 १.१६।२६; १४; ९.४४७; ४४८; ७.२.
 ९८.३०७.

अशौषिक ४.१.९२.२२५; ३.१३२.३२१.

अशोकिका ७.३.४६.३२६.

अशौक्ल्य ५.१.११९.३६९.

अशुग्रहण ८.३.१७.३।८।११.

अश्रोति (पा. श.) २५; ३६; १.२.६४.२४७;
 ३.२.११५.११९.

अश्रोतिग्रहण २२.

अशभाव ५.३.१७.४०६; २२.४०७.

अशमन् १.५.१.२५६; ३.१.७.१४; ६.१.९.
 १५; ४५.३६; ४.१.४.२२६.

अश्वर्थ १.४.४८.३६२; ६.१.९.१०।१०.

अश्राद्ध ३.२.८०.१२।१३.
 १०९.

अश्राद्धभोजिन् १.१.४३.१०५; २.१.१.३६१;
 ३.२.८०.१२।१२।१५।१५।१६।१९.

अश्रेणि २.१.५९.४००.

अश्लील ६.२.४२.१२६.

°अश्लील° ६.२.४२.१२६.

अश्व (पशु.) १; २; १३; ११; १.१.१९.
 ११।११
 ७३; ५०.१२५; ५६.१३६; ६९.
 २१।२५
 १७९; २.६४.२३३; २।२।२. ५।५;
 २३५; २४१;
 ६५.२४७; ७१. ६।७।७
 २।५१; २.३.२५३; ३.
 ९.२६९; १२.२७४; १९.२७९; २१.२८०;
 ४.२.४. १०।१४।१४
 ३२७; ५१.३३६;

२.१.१. ३।१९
 ३६३; ३७०; २.३७५; ३५.
 ३८७; ५५.३९७; २.२९.४३१; १३।१३।
 १४; ३.४.४४५; ८.४४७; १८. ६।१४।
 १५

; ४.७९.४६६;
 ३.१.१. १४।१५
 १; ४०.४८;
 ४.१.५०.२२१;
 ५.१.५९.३५६; ३.५५.४१९; ६०.
 ४१८;

६.१.४. ५
 ५०. १२।१२
 ३९; ८५.६५;
 ११५.८६; १२७.२२३; ३.३४.१५२; १५३;
 ७.३.५०.३२८.

अश्व° (पशु.) २.१.१. ६।७
 ३६७; ४.१२. १५।१५।
 १७।१८।२२; २६. १९।१९।२१
 ; ४७९; ७.
 १.५१.२५८; ४.३५.३५०.

°अश्व (पशु.) १.४.१८.३२३; ३.१.४०.१३.

°अश्व° (पशु.) १.१.७२.१२३; २.१.१.३६३.

अश्वघास २.१.३६.३२८.

अश्वघासादि (ग.) २.१.३६.३२८; ७।११।११
 ३८९.

अश्वतर (पशु.) ५.३.५५. १६।१९.

अश्वति ३.१.११.२९.

अश्वत्थामन् (मा. वि.) ४.१.८५.२३७; २.

६०.३११.

अश्वत्व १.४.२४.३२७.

अश्वपोषम् (अ.) १.१.६८.१७७; ३.१.८७.
६९.

अश्वप्रपदनिय (क. वि.) ५.१.१११.३६२.

अश्वयुक्त २.१.३५.१२१३.
३८७.

अश्वयूप १.४.९.३१५; ३.१.८५.६३; ७.१.३९.
२५६.

अश्वरथ २.१.३५.३२७.

अश्ववल्लव ६.२.५२.१३९.

अश्ववार (यु. सा.) ८.२.१८.३१८.

अश्ववाल ८.२.१८.३१८.

अश्ववृन्दारक २.१.६९.४०३.

अश्वसन् ८.३.११०.४२९.

अश्वसंख्य ६.२.५२.१३९.

अश्वसनिशब्द ८.३.११०.१५१७.
२१९.

अश्वसूनुते (वै.श.) २३; १.१.३.२६; ४८.
११७; ६.१.११५.१६.

अश्वस्याति ७.१.५१.२५८.

अश्वहित २.१.१.३६०.

अश्वघस्यात् (पा. सू.) ३.१.८.१६.

अश्वघस्याद्वचन ७.४.३५.३५०.

अश्वारोह (यु. सा.) १.३.२५.२८१.
११७.

अश्वि° (अ + श्वि°) ७.२.१०.२२५.

अश्वीयति ७.१.५१.२५८.

अश्वीयिषति ६.१.३.१८.

अषष्ठी° (पा. सू.) ६.३.९९.१७३.

अषष्ठ्यन्तृतीयास्थस्याशोराशास्थास्थितो-
त्सुकोत्तिरागेषु (न्या.) १.२.४४.२१६.

अषष्ठ्यन्त १.२.४४.२१६.

अषाढा (ज्यो.) ४.३.३४.३०८.

°अषाढा (ज्यो.) ४.३.३४.३०८.

अषित् ४.१.१७.२०९.

अष्ट ६.१.२०५.१११७.

अष्टक ५.१.४७.३५३.

अष्टका (क. वि.) ७.३.४५.३२६.

अष्टगव ६.३.४६.१६१.

अष्टन् (सं.) १.१.२४.१५१११९; ८३; ८४;
२.२७.२०३; २.३.१.४३६; ५.३.५५.
४१३; ६.१.१७२.१३१४१५११२११
२२; ३.४६.१६१; ७.१.२१.२३७; २.७१
१२१३११४; २.८४.३३१३१३३; ३.७१.
३३०; ८.१.१.३६३.

अष्टन्° (सं.) ७.२.८४.३०४.

°अष्टन् (सं.) ६.३.४९.१६१.

अष्टन आ विभक्तौ (पा. सू.) १.१.२४.८४; ४.
१०४.३५१.

अष्टपुत्र ७.१.२१.२३७; २३८.

अष्टभार्य ७.१.२१.२३७; २३८.

अष्टम १.१.१.३०; ५.२.४८.३६३.

अष्टशत (सं.) ६.३.४७.१६१.

अष्टसहस्र (सं.) ६.३.४७.१६१.

अष्टाकपाल १.२.६४.२४४; ६.३.४६.१६१.
१११२.

अष्टागव ६.३.४६.१६१.

अष्टादशधा १३.

अष्टाध्यायी (ग्रं.) ६.३.१०९.१०१११७११२१
१३१५.

अष्टाचत्वारिंशक ५.१.९४.३६०.

अष्टाचत्वारिंशत् (सं.) ५.१.९४.३६०.

अष्टाचत्वारिंशी ५.१.९४.३६०.

अष्टापद (की. वि.) २.३.१.२३९; ८.१.१.
३६३.

अष्टाभ्य औश (पा. सू.) १.१.२४.८४; ५४.
१६१; ५५.१३९.

१८ ३५२; ३५३; १०९.३५६;
 २.१.१.३५१; १८१९ १५ २७
 ३८१०११२ ३६९; ३६९; ३६२; ३६३;
 ३६६; ३६०; ३७१; ३७२; ३७३;
 ११५१७७ २१९ २० १०१११
 ३७५; २.३७५; ३७६; ३. ३७७
 २० २१११ ७.११० १०११२
 २.३७८; ७.३७९; १८. ३८१; २५.
 ३८३; ३८५; २९.३८६; ३०.३८७; ३५.
 ३८७; ३६.३८९; ५१.३९३; ५५.३९३;
 ५७. २०२६ ५१८ १२ १८१
 ३९९; ६०.५०१; ६९.५०२; ७०.५
 १९
 २.३. १२११२० ७१३ २५
 ७०७; ७०८; ५.५०८;
 ५०९; ६. ५१०; ५११; ११.५१३;
 ५१११११८ २२ १११३
 ५१५; ११.५१७; ५१८; २०.
 १५१७७८१९ ५१५१९ ५२१;
 ५१९; २५. ५२०; ५२१;
 १३ १८१९ १६१९ १११
 ५२५; ५२६; २५. ५२७; २९.५३०
 १५ १७ ३०.५३५;
 १७१८१९८२५२६ १
 ५००; ५०१;
 १८ १८ १६१७७८१९८ १९०
 ५०२; ५०३; ३. ५०४; १९.
 १७१९ ३६१२१५५ ५६१
 ५५२; ३२.५५७; ५६.
 १८१९ १०११११५१९१२० ५०.
 ५०१; ५०२;
 १३ ५०.५०६; ६५.५०७; ७१.५०८;
 ५०९; ५०९.५०९; १२.५०९; ५०९;
 ४.१.५०९; ८.५०९; १२.५०९; ५०९;
 १६.५०९; १९. १५१५१७७७८२०११
 २३१२५ १८१२२ २६१७
 ३२. ५८१; ३३. ५८२; ३५.
 ५८३; ५८५; ५६.५८६; ६२.५८७; ५८९;
 २१७७२१२२ ६९.५८९; ७९.५९६;
 ८२.५९८; ८५.५००;
 ३.१.२. १५ ६६१५२१२१ ३.
 ५ ७७ ९८० २ २२१२३ २६
 ६; ७. ९८१; ७. ९८२; १५;
 १६ ३६१६१२५२५ १५ १७१८१
 १५; ८. १६; १७;
 १९ ११७८११ ११ १२.१६
 २०; १. २०; ११.२१; १२.२३;
 १३.२३; २६; १९.२६; २७; २१.२७;

२३; २५.३९; २६.३९; ३३; १२१२५
 ३३;
 २७.३७; ३८; ३०.३९; ३१. १०११०
 ११ ३३.३९; ३५.३९; ३६. ११११३
 ५०.
 ५१२२ ११११६ १७ २०
 ५७; ५८; ५९.५९; ५०; ५५.
 ५५२३२५२५ ५२ ६६
 ५१ ५१ ८१८१९१९ ७१२१
 ५५; ६०. ५६; ६७. ५७
 १५ १२ २० १९१२२ ८७.
 ; ५८; ५९; ६०; ७०. ६०
 २१२१८२१ ११.१९ ६७ १८
 ६७; ६८; ६९. १०१११६ १२.१२५
 १२.७६; १३. १०१११६; १५. १२१५
 १७ २१५११३१५ २६ १०७.
 ; १७.८२; १०७.
 ५६; १११.८५; ११२.८५; ८६; १३१.
 ५६११५ १५
 ९०; १३२.९०;
 २.१.१५ ७ १०२१ ५२.१०५;
 ५६.१०५; ५७.१०६; ५८.१०६; ६०.
 १०७; ७१.१०८; ८५.१०९; १०७.११३;
 १०९.११६; ११७; ११०.११८; ११५.
 ११६; ११५. ५१७; ११८.११९; १२३.
 १३१३२५ ७१० १८ २१६
 १२३; १२५; १२५.१२५; १२६;
 १२७; १२६.१२८; १२७.१२८; १२९
 १६१८ ७
 ; १२६.१३३; १७८.१३५;
 ३.१०. १६१२५ ११.११३; १२.११२;
 १३.११२; १५.११३; १९. १०१११२१
 १५
 १३१३१५१११९८२५ २०. १३११
 २३; ११७; ५८.१५०; ९५.१५२; १०७.
 १६६; १३१.१५८; १३२.१५८; १३३.
 ११११५१२२६ १६०; १३९.१६३; १६१.
 १२ १११
 १६५; १६६;
 ४.५. १६१८२१ ५.१७३; ९.१७१;
 ७७ १२१ २३१२५
 ३७. १७६; ६७. १७७; १७९; ६९.
 ११११९ १२१; ७७.१२१; ७९.१२३;
 १८०; १८१; ७७.१८१; ७९.१८३;
 ८२. १११६११२०१२२५ ६७
 १८३;

११०.१८७;
 ४.१.१. ३।७।८।१५ १३ ५।६।१७।
 १८९; १९०; १९१
 २०।२६ १०।१६।२१ १९ ६।१३।
 १९२; १९३; १९५
 १३।२२ ८।११।१५ १७।२२
 १९६; १९९; १३.
 ११।१३ ७।१६।१७ ७
 २०४; १४. २०५; २०६; १५.
 १३।१४।२०; २०९; १७. १९।२२
 २०९; १८.
 २ १७ १८।२१ १
 २१०; ३२.२१३; ३४. २१४; २१५;
 १२ १।१।१४।२० १७
 ३६.२१५; ४८. २१८; २१९; ५४.
 ११।१३।१५ १।२।१४ १० २२
 २२२; २२३; ७८.२२९; २३२;
 ४।१२ ७।१६ २६ २।६।६;
 ८३.२३५; ८९. २४१; २४२; १२.२४६;
 १३.२४७; २४८; १८. १८।१२२ २।९
 २५३; २५४;
 ११२.२५५; १४७. २।४।५।५ १६५.
 ५।१६।३६।१७।१७ १
 २६७; २६८;
 २.९.२।१७ ११ १२
 २.९.२।७४; ४२.२।७९; ४५.२८०;
 ५२.२८३; ६३.२८९; ६६.२८५; ७२.
 २०।२१ ६।७ १४
 २८७; १२.२९०; २९१; १३३.३००;
 ३.२३.३०३; ३०५; २५.३०७; ४८.
 ३०९; ६८.३१५ १८.३१९; १०१.३१७;
 १२०.३१९; १५५. १७।२१।२१।२२
 ३२४;
 १५६.३२७;
 ४.२०.३३०; ६८. १७।१८।१८ १२८.
 ३३२;
 ५.१.१.३३६; १।८ ३३३; ३३३; ७.
 ७।११ ११।१२ १।६।७।८ २६
 ३३९; ९.३४०; १३. ३४२ १६.३४२;
 ३४३; १९.३४४; २०. १।१६।१९।२३
 ३४५;
 २३.३४७; २८.३४८; ५९.३५७; ९५.
 १।१।११ २।३।४।५।६।१५ १२०.
 ३६१; ११९.
 ४।१।१०।१२ १।९।२२ २।१०
 ३६९; १२१. ३६९; ३७०;
 १२२. १४।१६
 ३७०;
 २.४.१.३७९; ४२. १८।१८ ३६०;
 ४५.३८१; ४६.३८१; ५९.३८३; ९४.

६।१०।१२।१५।१५।२१ १४।१७।१७
 ३९१; ३९२;
 १८ २४।२६ १।२।३ २०
 ; ३९३; ३९४; १५.३९४;
 २।२।३।४ १४।११।२०।२०;
 ९६. ३९५; ९७. ३९५;
 १०७. ५।५।७ १९ १।१
 ३९७; ११८.३९८; ३९९; १२६.
 १३ ११।१२
 ४००; १३५. ४०१;
 ३.५. १।१०।११ ४०३; ३६.४१०; ४८.
 १२।१३ ७।७।८ १५.४१३;
 ४११; ५२. ४१२;
 ४१४; १५।२७ १।१।२।१४ ५८.४१७;
 ४१५; ४१६;
 ६७.४१९; ४२०; ६८. २०।२१ २।२।४
 ४।१।१२।२४ १।१२।१३ १३.४२८;
 ; ४२२;
 ४.७. १।१।१७ १३.४३७; ६८.४३७;
 १।५।७।१२।१६।१८ ८७.४३९; १५४.
 ४३८;
 १७
 ४४३;
 ६.१.१. १६ ९ ५।२२।२३ ५.
 १४।२० १२।१४।१५।२७ १३ ८.
 ; १० ; ६.१११;
 ११ २३ १०।२४ २३ ६।१२।
 १२; ९.११; १५ ; १२.१६; १८
 २१ २।३।५ १।१६ ७।११।२०
 ; १९ ; १३. २० ; २१ ;
 ५।१०।१५।१७।२१ १६ १७
 २२ ; २३; १६.२४; १७.
 १२ १८.२७; ३३.३०; ३७. ८।११।
 २५; ३२. ३५; ३७;
 १८ १९।२१ ८।२४ १।११
 ; ३२. ३५; ३७;
 ६।६; ५०. १४।१९ १।१५।
 १८ १७.५२; १५।२०।२२ ८०.४४;
 ; ७७.५२; ५३ ; ८०.४४;
 ८२.५५; ८४. ६।२१ १७ १५
 ५६; १८. ५६; १८; ८५.५६;
 ६०; ६१; ६२; ६३; ८६.६५; ८९.६९;
 ९०.७०; ९५.७६; १०२.७०; ७।१०
 ८०;
 १०८.८३; ११३.८५; ११५.८६; १२३.
 ५।६।११।१२।१४ १२५.८७; १२७.
 ८।१४ १७ १२२ १२ १७
 ८९ ; १३१.९१; १३५.९१; ९२;
 १५४. १२।१२ १४।२४ ५।६।७
 १६ ; १५८. ९७ ; ९८;
 १५९.१०१; १६७. १०६ ; १६८.
 २१।२२।२२।२४ १०६ ; १६९.१०७; १७४.

१९६; १७७. ८१११०; १८२. ५१६; १८६.
 ५१६६ ११२; ११३; १९२. ६११०१२१२२;
 ११५; १९६. ११६; २२२. ११९;
 २. १. २२९; १२२; ११. १२५; ५९.
 १२३; ५२. १३१; ८०. १३२; १०५.
 १३३; १३९. १२१२०१२३१२५; ३५; १३६;
 १५३. १३६; १७५. १६१७१७१७१९;
 ३. १. ११३; ८. ११६; ३. ५६; ५२.
 १५८; ५३. १५८; ५९. १६१; ५०. १६२
 १५१५११७; ६२. १६५; १६५; ६६.
 २२२५; १६५; ११६. १७२;
 ७. ३. १६१२०१२१२२; १३. १२;
 १५. १६५; १९. १२५; २२. १३; ६६११;
 ७ ७१११८११६१२१२५; ७ १६३;
 ३५. १७; ५२. १११२११८१२५; ७ १९८;
 ५६. १९८; १९९; ५८. २००; २०१; ५९.
 १५११५२५; २०१; ५१. २०२; ५२. २०३;
 ६२. १२१९; ६५. २०७; ८२. २१०३
 १५; ८३. २१०; २११; ११०. ६१८११९६१
 १८११९; १११. २१७; १२०. २१८; १२१.
 २१९; १५५. २२९; १६१. २३१;
 १६३. २३२; १७१. २३३;
 ७. १. १. ५६१११ १८११८११८११८१
 २१; १०. २५५; १२. २६५; १५. २६६;
 १८. २६७; २३. २६९; २७. २७०; २९१;
 २८. २७१; ३३. २७२; १०१११ ३७.
 २५५; ३९. २५६; ५०. २५७; ५५.
 ६१७१०१११२६१२६१२७; ५८. २६९;
 ६८. २६९; ७२. १८१२०१२१ १३११८१
 २७ १२ १७ २३५ ७७.
 ; २६५; ७३. २६६; २६७; ७७.

१६१२३; ८१. १६; ८२. २७५; ९०.
 २७२; ९६. २७३;
 २. २. १८१९; ३. ६१७१११२११३
 १९; २२५; ५. २८१; ८. १३१५१२५
 २६; १०. १३१९६; २५. ११; २६.
 १११११ २८९; २७. २८९; ३५. २९१; ५७.
 १० २९६; ६२. २९८; २९९; ६७. २०१२१
 २२१२२; ७३. ३०१; ३०२; ८०. ३०२
 २१ ८५. ३०५; ८६. ३०५; ९१. ३०५
 ११; ९८. ३०६; १००. ३०८; १०१. ३०९;
 १०२. ३०९; ३१०; १०६. ३११; ११५.
 ३११०; ११७. ३१५;
 ३. ३. ३१७; ८. ३१९; १०. ३१९; १५.
 १७११८१११२०; ३३. ३२२; ५५. ३२३;
 ३६११५; ५०. ३२८; ५५. ३३०; ८३. ३३५;
 ८५. ३३६; १०८. ३४०;
 ७. १. ३५१८११५११६११७ ११११८१
 १९; २. ११२; ६१. ३५५; ६५. १०११३१
 १३; ६७. ३५५; १२. ३५९; १३. ३६०;
 ८. १. ३६१; ३६२; ३६५; ५. ३६५
 २५ १५१२० १५११७१२२२२ २६
 ; ३६६; १८. ३७२; ३७३;
 ३०. ३७५; ३५. ३७५; ५७. ३७६; ५५.
 ३७७; ६६. ३७९; ६८. ३८०;
 २. १. १११५ २० ३८८; ३८९; ६. ३८९
 २३ १८१२०१२०१२१ १५ ११११५
 ; ३९०; ३९१; ७१७११६ ३९२;
 ७. ३९५; ५२. ३९५; १९. ३९९; २१.
 ३९९; ११११३१७१११११२१२३
 ३९९; २२.
 २५. १५१९६ ३८. १०२; ५०. १०५;
 ५२. १०६; ५६. १०८; ५८. १०८; ५६.
 ५११०; ७८. ११५; ८२. ११५; ८६. ११६
 १६१२३; १०६. १२१; १०८. १५११८२१

स्वः ६.२.१०९.१७७; ८.१.५६.
३७३.

स्मः १.२.६४.२३५; ६.१.१६८.
१०६.

अस्तु १२।२६; २१; १८; १६;
 २१; ११; ३।१०; ४; ३।१५।२०; ३।४।
 २७; २७; ३८; ३१; ३३; ३५
 ; १.१.१.५४; ३९; ३.१०; ८।८।
 ११; २.१।२२; ७।१९; ९.३३; १०.
 ; ७.५६; ५८; ९.६१; १०.
 २६; ६५; ११.६७; ६८; १३.७०; २०.
 ७६; २२.७२; ३७.९६; ३८.१२; ३९.
 २२।२२।२७; ९८; ४४.१०; ४५.११।१
 १९; ११२; ५०.१२२; ५१.१२३;
 १२७; १२६; ५६.१।१५; ५७.१२१;
 १४५; १४५; १५०; १५१; ५८.२३।२४;
 ६०.१५९; ६२.१६२; १६४; ६३.१६७;
 ६५.१६३; ६७.१७६; १३।१५; ७०.
 १८६; १८१; ७२.१८५; २.४.१९४; ७.
 १११; १०.१९७; ११.३।१६; १८.
 १९०; २००; २८.२०५; ३३.२१०; ३९.
 २१३; ४२.२१४; ४५.२३६; २३२; ६४.
 २३५; १३३७; ६६.२३८; ३.१.२५७;
 २.२९८; ३.२६१; ९.२६६; १०.२६८;
 २६९; १२.१०।२७; ६०.२८६; २६६।
 २६; ६२.११।११४; २।६।२७; १५
 ; ६२.२८७; २।६।२७; २८९;
 ७८.२९३; ७९.२९६; ८८.२९५; ४.२.
 ३०६; ३.३१२; ३।१८; २१.१५।१५
 २९.१४।१७; ५२.३७७; ५७.३९१;
 ६२.३९३; ७४.३९५; ८०.३९५; ३८६;
 ८४.३९६; १०१.३५०; १०४.४।१६;
 ११०.३५६; ३५७;

२.१.१.३६४; ३७२; ५१.३९४; ५२.
 १५।१७।१८।२१।२२; ६९.८।१५; २.५.
 २०९; ६.४१०; १४.४५५; २४.४२५;
 ५।१०।१६।२१।४; २५.४२७; २८.
 १०.४२९; २९.४३४; ३४.४३६; ३९.
 ४४७; ३७.४५९; ४.१२.४५६; २६.४७८;
 ३५.४८४; ४३.४८५; ६२.४९२; ८५.
 ५००; ५०१;
 ३.१.२.१७; ६.११; १२.१२; ३।११
 १३.२३; २५.३१; २६.३१; ३२; ३१.२०;
 १६; ३५.१४; ४६.५४; ९०.७१; ९१.
 ७३; ९४.७८; ७९; ११२.८६; १२५.
 १७; २.३.१९; १६; ५२.१०४; ५३.१०४;
 १०७.११३; १२७.१२९; १३९.१३१;
 १३२; ३.५८.१५०; ९०.१५१; ९५.१५२;
 १६.१.१६६; ४.२.१७०; ५.१७०; २१.
 १७३; ३७.१७६; ६९.१८०; ११०.
 ७।२१
 १८७;
 ४.१.३.१९९; ६.२.०२; ४८.२१८;
 २.१.२३५; २२६; ७८.३३०; ८३.२३५
 २४.२२; ८७.३८२; ८८.२३९; ८९.
 २३१; ९०.२३२; २४४; ९२.२६६; १२०.
 २५८; १४५.२६०; १५१.२६२; १५५.
 २६३; १५८.२६३; २६४; १६१.२६४;
 २६८; २.३.२७२; ६६.२८६; ७०.२८७;
 ९१.२८८; २८९; ९२.२९०; ३.१५.३०३;
 २३.३०५; २४.३०६; १२०.३१९; १५५.
 ३२५; ४.१४०.३३५;
 ५.१.१.३३६; ९.३४०; १३.
 ३४२; २८.३४८; ११५.३६३; ३६४;
 ११९.३६८; २.४८.३८३; ३.५२.४१२;

५५. १०१२; ७२. २०२; ७४. १२२१; ४.
७. १३१; ३०. २३२; ७४. २००; १५४.
२६२;

६. १. १२; २. ५; ५. १६; १०१११
१५; १. १२; १२. ६।१२१२३; १३.
२२; ३७. ३२; ४५. ३५; ३६; ६१.
२१; ६४. १११; ८५. ६२; ८६. ६६;
१३. ७२; १०२. १३२६; ८०; १०३. ८१;
१०८. १५; १५८. ११२०२२४; १६५.
७१३; १६२. ७१२; १८२. ७१०; १८६.
१११; २०४. ११६; २२३. १२०; २. १४३.
१३६; ११७. १२१४; ३. १. १२४; १०.
१२३; २५. ३५; ३४. १५०; १५२;
१५३; ३५. १५५; ६६. १६५; ७६. १६९;
१२४. १८११११; १३९. १७८; ४. १.
१७८; ११. १८५; १६६; २२. १६३; ४२.
१७१७७११; ११७; ४६. १६८; ४७.
२००; ४१. १०१५१५१२३; ५५. २०३;
६२. २०५; २०६; ७४. २०८; १०६.
६।६।७; ११०. २१६; १२३. २२०; १६१.
१०११०
२३१;

७. १. ६. २४३; २१. २४७; २३. २४९;
१२।१७।१७; ३१. २५६; ५०. २५८;
५४. २५६; २६०; ६५. २६२; ७२. २६४;
७३. २६५; १०. २७२; १६. २७४;
२३. २७९; २६. २८१; ३६. २९३;
४४. २९५; ८२. ३०३; ३. १. ३१६; ४.
२।२।५; २८. ३२२; ४४. ३२३; ३।१३;
५०. ३२८; ५४. ३२९; ३३०; ७०.
३३३; ७१. ३३३; ८५. ३३६; ४. ६०.
३५३;

८. १. १. ३६४; ४. ३६५ ३६६; २. ३.
३८८; ११. १०१०११२; १६. ३९७; ३९८;
७।१४ २२।२२४ ५।५।१०
१९. ३९९; ४२. ४०६; ५६. ४१०;
१०६. ४२१; ३. ३४. ४३१; ३९. ४३३
२०; ४३. ४३४; ५९. ३।७।१७।२।२२; ७१.
१६. ४।४।७ ७।७।८ ४।४।४
४४४; ४४५; १७. ४४८; ४. १४. ४५७;
३२. ४६१; ४६२.

स्तात् १. १. ५६. १२०.

स्ताम् १. ४. २. ३१०; २. ४. २६. ४७९; ३.
२. १२७. १३०; ६. १. ८४. ५६; ४. २२.
१६२.

सन्तु १२; ३१; ३६; १. १. ६७. १७५;
२. ६४. २३९; २. ४. ८५. ५००; ३. १. ६७.
५७; ३. ८३. १५१; ४. १. ९३. २४८; २.
७०. २८७; ५. १. १९. ३४४; ३. ३५; ३. १०.
४०४; ६. १. ४५. ३८४; ४. ४८. २००; ८. ३.
२९. ४२८; ४२९.

एषि ६. ४. २२. ११६; ८. २. ८३. ४१६
१३।१७।१८।१९।२२।२२; १०७. ४२१.

आसीत् ५; १. १. ६२. १६२; ६३. १६७;
६४. २४७; ४. १. ३१५; ३. १. ८५. ६४; ३.
१३३. १६०; ४. १. १६८; ५. २. ९४.
८।११।१३।१३; ३. ५७. ४१७; ७. १. ३९.
२५६.

आस्ताम् १. १. ११. ६७; ६. ४. १११.
२१७.

आसन् १. १. ५७. २०२१; १२. १२. ५. २.
१४. ३९१; ६. ४. २२. १८८; ७. ४. २०९;
१११. २१७; १७२. २३५.

स्यात् २६ २२ १४ २।१३।२८ ५ १६।
२८ ३ १९ १८ ८ २।१० ८।१३।२४।
; ९; १०; ११; १२; १४; १५

२४ ११८ १०१०१०११११२११३
 ; १६; १६१६१७ १४१६ २१२३२६२७
 ; १८; २६६६९ ११३२१२१२५२७ १६
 ; २३; १९१९२०२२ १९२४ ३१२११३
 ; २५; ७१०१८ २५ १२ १८ १४१०१५
 ; २८; २९; ३०; ७१०११११२०१ २५ २५ २७
 ; ३३; ८११२१२१३१३७३२१२१२४ २८
 ; १५१६ २७ २३ १७२४
 ; ३५; ३७; ३८; ३९;
 १.१.१. १११३१११५ २०२१
 २७२७ १०२१२२ ७७८११३३
 ; ३. १३१३३१११७२४ १५ २६ १२५१
 ; ४४; ४५; १२०२५२६ १३२२२५ १६ १७१७
 ; ४८; ४९
 २०२६ २५७
 ; ५०; ४.५३; ५. २३२३
 ; ५३; ५४; ५५; ५६; ७. १३१४
 २१ १०१२१३ ७८ १३ १३ १३१४
 ; ५९; ६०.६५; ६१. ७. ५७
 १३७ ५६ ३१३१११७
 ; ६३; १०.६५; ११. ६६
 ४ १५१६ १०१६१६ १४.
 ; ६८; १२. ६८; ६९; १४.
 १८१८१९ ७० ३५१२ १९. १९
 ; १८. ७२; १९. ७२;
 ७३; २०. २२२३ ३१७७८८
 ; ७५;
 २१. ३३३६७ ५६६७७१०१०१३
 ; ७६; ७७. १११११२० २२२२
 ; ३८. २०९; ३९. २११;
 ३९. २१२; ४०. ५७७७७७२०२०
 २१ २७ २१० ३१५
 ; ४५. २१७; २१८;
 १९ २६२; ४७. २२३; ४८. २२४; ५१.
 २२६; ५२. २२८; ५८. २२९. ६३. २३१;
 २३२; ६४. ३३३२२२ २३२०
 ; २३३; ३१९२३ २३२५ १२१२२ ६१२१
 ; २३७; २३८; २३९;
 १२ ६ १२१११७ ६२२
 ; २४२; २४३; २४४; ६५.
 २४७;
 १६१६२२ ४७ २२७१
 ; २५३; २५४;
 १८ १११३११२३ ३. ११०१२१
 ; २. २६०; ३. २६२

५१. ३४२१ १२१३ १ ४४
 ; १२६; १२७; १२८; ५३. १३१
 ५५ १२२ ३४१६७७१५
 ; ५५. १३२; ५६. १३३
 १५२०२१२१ २२५१५ ७१६१७
 ; १३४; १३५
 २५ २६१७ ७१५ २७ १६२०
 ; १३७; १३९; ५७. १४२; १४३
 २१ १२१९ ८१ १४ १५ ५८.
 ; १४४; १४५; १४६; १५१; ५८.
 १७ ६ ७ १० ११ १२ १३
 १५१; १५२; ५९. १५७; ६०. ६२३; ६२.
 ११११३३१६२०२ २४ १३१३
 ; १६१; १६२; १६३;
 २१२२ ११ २०२२२३ १४
 ; १६४; १६५; १६६. १६७; १६८;
 ६५. १७१; १०१६२५
 ; १७२; ६७. १७५; ६८.
 २१११७ २३ २१११६१६१७
 ; १७६; ६९. १७७; १७८;
 १७२ २१ १७१९ ६७७
 ; ७०. १८०; ७२. १८२; ६७७
 ८१२५ २४ १४१८ १०११०
 ; १८४; १८७; १८८;
 १२१७७१४ ७४. १९३
 ; ७४. १९३;
 २. १०१६१८ १३ १२१८
 ; १९१; १९२; १९३; ४.
 १५ ११ २५२०२५२६
 ; ७. १९५; ९. १९६
 १६ १७ १९ १९ १९६
 ; १९७; १०. १९७; ११. १९८; १८.
 १११२१३२०२२२२३ ५६७
 ; १९९
 २७. ३३१८१११११११ १५ १५
 ; २०. २०५; २०५
 १४१११७ २६ १७१८१९
 ; २८. २०९; २०५
 १६ ११११२० २२२२
 ; ३८. २११;
 ३९. २१२; ४०. ५७७७७७२०२०
 २१ २७ २१० ३१५
 ; ४५. २१७; २१८;
 १९ २६२; ४७. २२३; ४८. २२४; ५१.
 २२६; ५२. २२८; ५८. २२९. ६३. २३१;
 २३२; ६४. ३३३२२२ २३२०
 ; २३३; ३१९२३ २३२५ १२१२२ ६१२१
 ; २३७; २३८; २३९;
 १२ ६ १२१११७ ६२२
 ; २४२; २४३; २४४; ६५.
 २४७;
 १६१६२२ ४७ २२७१
 ; २५३; २५४;
 १८ १११३११२३ ३. ११०१२१
 ; २. २६०; ३. २६२

१५ ; ५.२६३; ७.२६३; २६५; ९.
 १९ ७१५१९ ; १०.२६७; २६८; २७१;
 २६५; २६६ ; १०.२६७; २६८; २७१;
 ११.२७२; १३१५१९१७ ; १२.२७५;
 २७६; २७७; १५.२७७; २७८; २०.
 १६१९ ; २७.२७२; ५५.२८५; ६०.
 २८५; २८६; ६२.२८७; २८९; ६६.
 १५ ; ६७.२९१; ७२.२९२; ७८.
 १८२०२५ ; ८८. १२३१५ ;
 ४.१.२९६; ३०९; २. १६२०२० ;
 ५ १५१६१८१०२१२३२५२६ ;
 १११२२१५१५२१ १३ ५७
 ३०७ ; ३०८; ३०९
 १०१३२२ १५ ११ २१७
 ; ३१०; ३११; ३.३१२;
 ३१३; १३.३१६; ३१७; १५.३१९; १९.
 ३२०; २१.३२२; २३.३२५; ३२६; २५.
 ३२७; २७.३२८; ३२. १३१५१८२३ ;
 ५०.
 ३३१; ३३२; ५९. ३३२; ५०.
 १२१५ ३३ ; ५५. ३३६; ५५. ३३९; ५५. ३३९;
 ५६. ११२२१ १५१७१८२१ ; ६१.
 ३३३; ६२.३३५; ६३.३३५; ८०.३३५;
 ३७७८१०१० २०२१ ५१९
 ३५६ ; ८५. ३५६; ३५७;
 ८९. ३५७; ९०.३५८; ९३.३५८ ; ९६.
 २२२२२२ ५१९ १३१९१
 ३५८ ; १०१.३५०; १०८. ३५३
 २२ ; ११०. १५१९८ ३५६९ ;
 ३५७ ;
 २.१.१.३५९; २७ १३ २३
 ३६०; ३६१; ३६२;
 १६२८ ११ ११९ ५ ८११५१
 ३६३; ३६५; ३६६; ३६८; ३७०
 १५ ; ३७२; ३७३; ३७५; २.३७६; ३.
 ५१६१८१९ ; ५. ३७७; ३७८; ९. ३७९;
 ११ ११ ११ ११ ११ ७
 १२.३८०; १८. ३८१; ३०.३८५
 १८ १२५ २२२५ ७
 ; ३५. ३८८; ३६. ३८९ ; ४०.
 ३९०; ४१.३९१; ४३.३९१; ५१.३९५;
 १३१५२५ १ १२१२२२१
 ३९५ ; ३९६; ५५. ३९७

२५ १२१७ ; ३९८; ६०.४०१; ६७.४०२; ६९.
 ४०२; ४२५२५ १२ १९ २३
 ४०३ ; ४०५; ४०६;
 २.३. १११२१५ ; २.३३२५
 ४०७ ; ४. ४०८; ५.
 ४१०; ६.४११; ७. ४१२ ; ८.४१३;
 १५.४१५; १९.४१८; २०. १८२० ; २५.
 ३५१५१५१५१६१९१२५ १६१९ ; ४६
 १६२५ १९११० २६ १२२६२६ ;
 ४२३ ; ४२५; ४२६
 २७.४२९; ४३०; २९.४३२; ४३३; ४३५
 ७ ; ३०.४३५; ३८.४३८;
 ३.१.४४०; १३१११२६ २५
 ४४१; ५. ४४५ ; ७.४४६;
 ९. ४४७; २१८ १८
 १९.४५२; ३०. ४५६; ३२.४५६; ४५७;
 ४२. १५१६ ४३.४५९; ४६. २५६१
 ८११११११११५२१ ५ १५
 ; ४६३; ५०.४६३;
 ६१२ ५४ १९२१ ५७७
 ४६५; ५२.४६५; ५५. ४६५; ६५. ४६७
 १३१८ ; ४६८; ६७.४६८; ६९. ४६९;
 ४.१.४७२; ९.४७५; १२. ४७६;
 १६.४७७; २६.६७८; ३२. ६१३;
 ३५.४८३; ४८५; ४५.४८५; ४९.
 ४८६; ५६.४८८; ६२.४९०; १११९९
 ४९३; ७०. ४९५; ८३. १८२० ; ८५.
 २ ३१७
 ५००; ५०१;
 ३.१.१.५; २. १५२०२२ ३५५५
 १३२०२१ ५ १२ ५१५१५२२
 ; ५; ६; ३.
 ७ २५ १११८२०२३ १३२२
 ९; ५.१०; ७. १२ ; १३ ;
 ८. २१२५ ५१९ १५१८ २५
 १६ ; १७; १८ ; १९; ९.
 ७८११११३२२ १६२१ १११३१
 २० ; ११. २० ; २१
 १५ १९२३ १८ २३ ७२५
 ; १२. २२ ; २३; १३.२३; २५;
 १९. ४७८८२२ २६.३१; १९२६
 १८ १२ ३११ १३२३
 ३३; ३६; २७. ३७; ३०. ३८

१९१२७ ; ३७.१३ ; ३४.२१ ; ६६ ; ३६.
 २२ ; १२१६ ; ११०१२१ ; ४६।
 ८१११५१६१२३ ; ४३.४९ ; ५०.४५ ;
 १८११३१२४ ; ५३ ; ४६. २।८।८।२४ ;
 ५२.२१ ; ६६.५६ ; ६७.५७ ; ५८.०१३ ;
 ३।७।८।८।१८ ; २२ ११११२१ ; ७९.
 ३।५।८. ८०.६२ ; ८३.६२ ; ९१११२।०१२४ ;
 ७।८. २।३।२२ ; १६।१६।२६ २।३।४।
 ६४ ; ८७. ६६ ; ६७. ६७ ;
 ५।७।८. ६ ; ९०.२० ; ९१. १।५।१३।
 १४।१६।२२।२४ ३।४।९ २ ; ९२.
 १२।१३ १९ ६।६।७।१२ ; ९४.
 १०।१२।१५।१७।२१ १३ २।२।७ ; ९७.
 २।७।२।०।२१ ; १०५.८३ ; १०७.८४ ; ११२.
 १७।१९ ; १२५.८९ ; १३१.९० ; १३२.
 १० ; १३४.९१ ; १३७.९२ ; १४९.९३ ;
 २.३.९६ ; १२.०।२१ ; ४.३।८ ; १४.
 १०० ; ५७.३।७ ; ५८.१३।७ ; ६०.१०७ ;
 ७१.१०८ ; ७६.१०९ ; ८०. १३।१५ ; ८३.
 १०।१६ ; ८४.११२ ; ८७.११२ ; १०१.११२ ;
 १०२. १०।११।१४ ; १०७. १२।१७ ; १०९.
 ११६ ; ११७ ; ११०.११८ ; १११.११९ ;
 ११४.११९ ; ११८.१२१ ; १२०.१२२ ;
 १२४.१२५ ; १२६ ; १२७ ; १२७. ५।७।७।
 २८ ; १७८.१३५ ; १३६ ; १८०.१३६ ;
 ३.१०. १६।१८ ; ११.१३१ ; १२.१३।
 ४।९ ; १३. १७।११।२५ ; १८.१४४ ; १९.
 १२।१७।२३ ; २०. १।१८।१९।२२ ; १।३।
 १४५ ; १६.१००.१५३ ; १०७.१५३ ;
 १६ ; ५८.१५० ; १००.१५३ ; १०७.१५३ ;
 १३१.१५८ ; १३५. १६।१३ ; १३६.१६९ ;
 १३९.१६३ ; १४५.१६४ ;
 ४.२.१६६ ; ३।१९ १०।११ ७ ; १७० ;

४.१७० ; ५.१७० ; २१. १७।१७।२० ; २४.
 १७३ ; २६. ११।१२।१७।१७।२२।२२
 १।१।६।६।११।११।१६।१६ ; ३७. ७।७।११ ;
 ६२.१७६ ; १७७ ; ६७. १७८ ; ६९.१८१ ;
 ७७. २१।२२ ; ७९.१८२ ; ८२. ५।१०।१६।
 १७ ५।१।२४ ; ११०. ३।१५।१६।२।२५ ;
 २।६ ; १८८ ;
 ४.४.१.१८९ ; १२।२३।२५।२।२८ ;
 २।४।२३ १।१०।१२।१३।१४।१५।१६।
 १८।१९।२१।२३।२४।२५।२६।२९ ;
 १।१।२।३।४।५।७।१२।१५।१८।२१।
 २५ ३।७।१०।२२ ४ १६ ; २०० ; ४.
 १२ ; ७.२०३ ; १०.२०३ ; १३. १०।१२।
 १३।१४ ; १४.२०५ ; २०६ ; १५.२०८ ;
 १७. १९।२२ ; १८. २।३।४।८ ; २०.२११ ;
 ३१.२१३ ; ३३.२१४ ; ४८.२१८ ; २१।२२ ;
 ५४. १।२।१०।२२ ; ६३.२२६ ; ६५.२२६ ;
 ७८.२२९ ; २।८।१६।२१।२३ १ ; २३२ ; ८२.
 २।६।८।११।१२।२० ; ८३.२३५ ; ८७.
 १२ ; ८८.२३६ ; ८९.२४० ; २४१ ; २४२ ;
 ९०.२४३ ; ९२. १६।१७।२० ४।४।१४।
 १४।२६ ; ७।१५ १७ ४।४।८ ; २५१ ; ९८.
 १।१०।१४ २।५।३ ; १०४.२४४ ; ११२.
 ८।१२।१५।१९।२० ; ११५.१८ ; १२०.
 २५८ ; १२८.२५८ ; १४७. ८।१२।२।०।२४ ;
 १५०. १३।१८ ; १५१.२६२ ; १५५.२६२ ;
 १६१.२६४ ; १६५. १७।१८।१९ ३।२४ ; २६८ ;
 १६८.२६९ ;
 २.१.२५१ ; ९.२७४ ; २१. १०।११
 ३४.२७७ ; ४५.२८१ ; ६६. ८।१२।१२।
 १३ १३ ४।९ ११।१९ ७ ; ७०.२८७ ; ७२.२८७ ; ८५.२८८ ;

१७१८१८ ; ५२. ६८११११ ; ८०.
 १७२१ ; १३९. १९१९२३ ; ३१२
 १३९ ; १३९. १३५ ; १३६ ;
 १७५. १६१९ ; १३८ ; १९१. १३९ ; १९७.
 १५० ;
 ३. १. १५१ ; १५२ ; १०. १५५ ; २३.
 १११११ ; १११११ ; ३५. १५० ; १५१ ;
 ३५. १३२५ ; ५०. १५६ ; ५२. १५७ ; ५९.
 १६१ ; ५२. १६३ ; १६३ ; ५७. १६३ ; ६१.
 ५८. १६३ ; ६८. १६३ ; ७६. २०३३२५ ;
 ७८. १७० ; ९८. १७३ ; १११. १७५ ; ११२.
 १७७ ; १२२. १७७ ;
 ४. १. २०३१ ; ३. १५१६१६ ; १२२ ;
 १५. १२५ ; १९. १२५ ; २२. १२७ ; १२८ ;
 १९२० ; १९० ; १९१ ; १९२ ; २३.
 १९३ ; २५. १९५ ; ३५. १९५ ; ५०. १९६ ;
 ५२. ५५१२१६१७१७२०१२१ ; १९८
 ६ ; ५६. ३१५ ; ५७. ३३३ ; ५८. २०० ;
 ५२. २०२ ; ६२. २०५ ; २०६ ; ६५.
 ११११८ ; ७५. १११११५ ; ११
 २०७ ; ७५. २०८ ; २०९ ; ८७.
 २११ ; ८९. २११ ; ९६. २१३ ; १०५.
 २१५ ; १०६. ५६१६१९ ; ११०. १२२०१
 २२ ; २१७ ; १११. २१७ ; १२१. २१९ ;
 १३३. १३१७ ; १३५. १७७८१११० ;
 १५०. २२५ ; १५१. २२५ ; १५३. २२५ ;
 १५८. २१२२२३२५ ; १५३. २२५ ; १६१.
 ५७१५ ; १६३. १६१७११२०१२२ ;
 १७१. २३३ ; १७२. २३५ ;
 ७. १. १. १५१५१५१९१२२ ; ३३५
 १९२५ ; ३६१६१५१२२ ; २. २१० ;
 ५११३ ; १२. २१५ ; १३. २१६ ; २०. २१७ ;
 १८. ६६१५१६ ; २३. २१८ ; २३९ ; २७.

२०२२ ; २५० ; २५१ ; ३३. २५२ ; ३५. २५२५ ;
 ३६. २५५ ; ३७. २५५ ; २५६ ; ३९.
 २५६ ; ५०. २५७ ; ५५. ७१५१६ १६० ;
 ५८. २६१६ ; ५९. २६२ ; ७०. २६३ ; ७२.
 १८१९१९१९१९ ; १५. १३१७७
 १९२०१२३ ; १२६७ ; ७७. २६८ ; ८९.
 १३१५ ; १०. २७२ ; १६. २७३ ;
 १३१२ ;
 २. १. २७८ ; २. २७९ ; ३. २७९ ;
 ५१९२०१२३ ; २०. १२८७ ; २२८ ; २१.
 ११११२ ; २६. २९५ ; ३५. २९५ ; ३६. २९६ ;
 २९३ ; ३७. २९६ ; ६५. २९६ ; ६७. ५२६०
 २७ ; ७३. ३०२ ; ७८. ३०२ ; ८२. ३०३ ;
 ९८. ३०६ ; ९८. ३०८ ; १००. १९२० ;
 १०२. ३०९ ; ३१० ; १०६. ५६१७
 ८१९ ; ११५. ३१२ ; ११७. १८१९१९ ;
 ३१५ ;
 ३. १. ५१५ ; ८. ३१९ ; १०. ३१९६ ;
 १५. ३२१ ; ५. १५१५२२ ; ५. ३२५ ;
 ५६. ३२६ ; ५५. ३३० ; ६६. ३३३ ; ६९.
 ३३३ ; ८५. ३३६ ; ३३८ ; ८८. ३३९ ;
 ९२. १११३ ; ११३. ३५२ ; ११९. ३५२
 २१ ; १२०. ३५३ ;
 ४. १. ३३५ ; ५. ३३५ ; १०. ३३७ ; ३५.
 ३३९ ; ५६. ३५० ; ५५. १३१५१५ ; ६१.
 ८१९१९५१५१७ ; ७५. ३५६ ; ८५.
 २३२३ ; ९३. ३६० ;
 ६. १. ३६१ ; ३. ३६३ ; १११२३१३३
 १३ ; ५. ३६६ ; ९. ३६८ ; १७. २०३१
 २१२२२२ ; १८. १०१९७१११८
 १९. ८१६१७ ; २६. ३७५ ; २७. ३७५

१६१८ ; ३०.५६ ; ४६.३७५ ; ४७.
 ५६ ; ६८. ७१६१६ ; ७०. ७२१२३ ;
 ३७६ ; ६८. ३८० ; ७०. ३८९ ;
 ७१.२६२ ; ७२. १७१८२०१२२ ;
 २.१.३८५ ; ३८६ ; २.११० ; ४.३८८ ; ६.
 २१२३ १३१५१७ ३६१२० १०
 ३८९ ; ३९० ; ३९१ ; ३९२ ;
 ३९३ ; ७. १६१७ ; ८.३९५ ; २१.३९९ ;
 २२.४०० ; २३.४०१ ; २५. ८१२१३१
 २२२२ ; ३२.३०४ ; ३८.४०३ ; ४६.
 ४०६ ; ५०.४०९ ; ५५.४०९ ; ५९.४११ ;
 ६२. १३१६ ; ८१. ७८१५१९ ; ८२.
 ४१५ ; ८५. १८१९१२१२४ ; ८६.४१८
 १२ ; ८९.४१९ ;
 ९१.४२६ ; १७.८१९ ; ३३.४३० ;
 ३४.४३० ; ३८.४३२ ; ४३.४३४ ; ४३५ ;
 ४५.४३६ ; ५६. ५८८२१ ; ५९. १३१६
 ४४ ; १११४१७१८ ; ६४.२६२ ;
 ६७.४४३ ; ८५.४४६ ; ९१. २३१२४ ; १०८.
 ४४९ ; ११५.४५० ; ११६.४५० ;
 ४.१. ४१६१८ ; २. ५६८ ; ३. ६१९ ;
 ८.४५५ ; १४. ४५७ ; २०.४५९ ; ३५.
 ४६२ ; ३६. २०१२२ ; ४०.४६३ ; ४१.४६३ ;
 ६५. १५१५ ; ६८.४६६.
 स्वात्मा १६ ; २२ ; ३६ ; १.१.३.४४ ;
 १८ ; ४८.११७ ; ७०.१८१ ; २.४.१९३ ;
 ४.१३.३१७ ;
 २.१.४.३७८ ; ३६.३८६ ; ३.६९.४६९ ;
 ३.१.२७.३६ ; ४०.४८ ; २.१०८.
 ११५ ; १२४.१२६ ; ४.२.१६९ ;
 ४.१.७.२०३ ; १३.२०४ ; १४.२०६ ;
 ४८.२२० ; ३.३.३०३ ;
 ५.१.११९.३६५ ; ३६६ ; १२०.३६९

१२१४ ; १२२.३७६ ; २.९७.३९५ ; ३.५८.
 १२१८१९ ; ४.७.४३१ ;
 ६.४.१९.१८५ ; २२.१६९ ;
 ७.१.१.३३६ ; ३.३.३१७ ;
 ८.१.१.३६२ ; ३०.३७५ ; ३.३७.
 ४३१ ; ४३२ ; ४.६८.४६६.
 स्युः ७ ; ८ ; १२१७ ; १८ ; १७ ; २७ ; ३३ ;
 ३५ ; १.१.१. १६१२० ; ४० ; ४२ ; २०.७५ ;
 ७६ ; ४६.११२ ; ५०.१२० ; ५२. १६१९ ;
 ६१.१६० ; ६२.१६४ ; ६३.१६८ ; ६७.
 १७४ ; १७५ ; ७२.१८३ ; १८४ ; २.२७.
 २०४ ; ३०.२०६ ; ४५.२२० ; ५१.२२७ ;
 ६४.२३८ ; २४० ; ७१.२५१ ; ३.१.२५३ ;
 २५५ ; ६०.२८६ ; ४.२.३०५ ; ९१३१२२ ;
 १० ; २७. १११११ ; ५१. १८१९ ;
 २.१.१.३६३ ; ५१. २०१२१ ; ६९.
 २०१२० ; २.२५.४२८ ; २८.४२९ ; २९.
 ४३३ ;
 ३.१.२.२० १५१७ १२ १५ १९.
 १११ ; २७.३८ ; ६७. १८१९ ; ४२ ; ८३.१५ ;
 ८७.१६ ; ९१.७२ ; ७३ ; ७४ ; ३.१.१३८ ;
 ३.१३९ ; ११. १५१९८२०१२०१२० ;
 १८. १०११११२ ; १९.१४५ ; १३१.३६१
 ६६ ; १६३.१६६ ; १६७ ; ४.६७.१७७
 ११२० ११२२ ; १७८ ;
 ४.१.१.१८९ ; १२०१२१ १५ १६५ ;
 २.३४. २७७ ; ९२. ३९० ; ३.२५.३०७ ;
 १३२.३२२ ; १५६. ५५६ ;
 ५.१.५९.३५६ ; ३.१०.४३४ ; २८.
 ४०८ ; ६८.४२० ;
 ६.१.९३.७५ ; १०३.२१ ; १५८.१६ ;

४.२२.११०;
 ७.१.२.२००; २.११; २.९१.३०५; ९८.
 ३०६; १०७.३१२; ३.१.३१६;
 ८.१.१८.३३३; २.१.३८५; ३.२९.
 २२८.

स्याम् ४.१.१०४. १७१८११९.
 स्याम ३.
 २५४.

व्यत्यनुपते ८.३.८७.११६.

अस् (धा.)

अस्यन्ति १.१९.६१.
 निरस्यति १.३.२९.२८२.
 निरस्यते ७.३.२९.२८२.
 समस्यते १.१.७२.१८३;
 २.१.१.३५९; ३६०; ४.३७८; ६.
 ३७९; ३०. ३८५; ३३.३८६; ३५.
 ८११; ३६. १५१२; ७१९; ३१५८
 ३८७; ३६. ३८८; ३८९; ३९०;
 ४७.३९१; ६०.४०१; ६७.४०२;
 २.५.४०९; ८. १९१२; ४१३; १०.
 ४१३; १४.४१४; १८.४१७; २९.४३४;
 ४.८.१.४९७;

४.१.१.१९२;
 ६.२.९३.१३२.

समस्येते २.२.४.४०९.

समस्यन्ते २.१.१०.३७९; १७.३८९;
 २.१८. ८१३१९१२१२३१२; ४१७.

समस्येत ४८.२१८; ११५१११.
 २१९.

अस् (प्र.) १.१.७२. २२१२३; ५.३.३५. १९१२०.

अस् (प्र.) २.४.५४. ४२७.

°अस्° (प्र.) १.१.७२. १८८.

असंयोग १.२.१.१९१; १९३; ४.१.२०.२११.

असंयोगपूर्व १.१.७२. १८३; ६.१.१२. १९६; ४.
 २२. १८८; ८२. २१०; ८७. २११; १०६.

२१५.

असंयोगपूर्वग्रहण १.१.७२. ६१६१३; ६.४.
 १०६. ५१८१०.
 २१५.

°असंयोगपूर्वस्य° (पा. सू.) ६.४.८२. २१०.

असंयोगाल्लिङ् कित् (पा. सू.) १.१.४४.
 १०६; २.१.१९१; ३.१.३३. ६१; २.१७१.
 १३४.

असंशब्दित ७.१.७४. २३८; ८.१.५५. ३७७.

असंसक्त ३.२.१०२. ११३; १२७. १२९.

असंसर्गार्थ ३.२.१०२. ११३; १२७. १२९.

असंसृष्ट ४.४.२४. ३३०.

असंहिता १.३.१. २५३; ३.२. १३९. १३२; ६.
 १.१८५. ११०.

असकार ८.२.८०. १०११११४.

असकृत् २.२.५. ४०९; ६.३.९. १९४.

असंकीर्तित १.४.२३. ३२३.

असाखि १.४.३. ३१२; १४८. २२६.

असंख्य १.१.३८. २५; २.४.८२. ४६८.

असंख्यता १.१.३८. २५; २.२.६. ११०; २९.
 ४३०.

°असंख्यत्व १.१.३८. २५.

असंख्या १.१.२३. २१.

असंख्यादि ५.२.५८. ३८५.

असंगृहीत २.१.१. १०१११५; ७.१.१.
 २३८; ८.१.१. ३६३; २.४२. २०१२१२११.
 ४०६.

२३; ४०७.

असंजन ३.१.२७. ३८.

असंज्ञा १.१.२७. २३७; ३.४. १३; ३.२. २६०;

३.१. ११२. २५; ३.१९. १३६; ५.१. २४.
 ३४७; २८. ३४८; ८.४. ३. ४५४.

°असंज्ञायाम् (पा. सू.) ५.१.२४. ३१७.

असत् २६; १११३; १.१.३.१८; १५ १५
 १७; १०. ३३१; १९.११९; ५५.१३२; ५६.
 १२१२; १३७; १३९; २.९.१६; २१६;
 १८.१९९; २००; ३.२.२६०; ४.२४.३२७;
 ६३.३१९;
 २.१.१.३७५; ३.३.११; ५०.१६३
 ६७.१६८; ४.३५.१८५; ८५. १७१७१८.
 ३.१.९.२०; ३.१.११; ४.५.२; ९.१.७१;
 २.११०.११८; ४.१०३.१८६;
 ४.१.३. २१२२२२.२६; ९३.२२८;
 २१९; २.२७.२७६;
 ६.१.२. ५२२; ५.१०; १५८.९८;
 २.१.१२१; १३९.१३६; ३.४२.१५७; ४.
 १९.१८५; १६३.२३२;
 ७.१.५४. १११११; १८.२६३; २६४
 १९; ९०.२७२; २.३.२७६; ८.२८२; १०.
 १६१७; ३६.२९३; ६३.२९९; ६७.३००;
 ७३.३०२; ११७.३१५; ३.१२.३३९;
 ११३.३२२; ४.६१.३५४;
 ८.१.७१.३८२.

असती १.१.५५.१३२; ३.१.४४. २४०४; ४.
 ३.२४.३०६; ७.३.१५. १८२०.

असत्कृत्य (अ.) १.४.६३.३६४.

असत्त्वप्रकृति ४.१.४४. २१७.

असत्त्ववचन १.१.३७. ३१३; ४.५९.३४१.

असन्त ५.२.१०३.३९६.

°असन्त ६.४.१४.१३३.

असंदिग्ध ६१९०१११९ ७१९०
 ३४; ३५; ३.१.१२.
 २३; २६.३१; ३२; ६.२.१९७.१४०; ४.
 १६१.२३१; ७.१.२३.२४९.

असंदिग्धत्व १.१.४९.११८.

असंदेह ६; १.१.१. ८१२१२४
 ३८.

°असंदेह १.

असंदिहार्थ २३; १.१.१. १०२३; ५०.१२४; २.
 २.६.१११; २९.४३४; ३.१.१२.२३; ६.
 १.८७.६८.

असंदिहार्थम् (अ.) १२.

असंनिधान १.४.१०९.३५५.

असंनिविष्ट १.१.४४.१०६; ५६.१३८.

असंनिहित ३.३.१६१. १२१२
 १६५; ४.३.१२६.
 ३१८; १२०.३१९; ५.२.१३५.४०१.

असमर्थ ३११४४ १७१८१८२२
 ३१; १.२.४५. २२०;

२.१.१. १९२० ४ २२
 ३६०; ३६१; ३६८; ३०.३८४;
 ५६.३९८; ६९.५११
 २०.४१३; ११.
 २०३; ६१९०१२१३; १४.४१५; ३.६५.
 २२२६;
 ३.१.७.१२; ८.१६; १८; ९.७६;
 ४.१.८२. २१५५२०
 २३४; ९३. १४१६२०१
 २५०

५.१.११९. १२१४
 ३६८; २.९४. ३९१.
 असमर्थत्व २.१.१. ३७०; ३७१; ३८८; २.१४.
 ११५; ४.१.९३.२५०.

असमर्थवत् २.१.१.३७१; २.३७५; २.९.४१९;
 ११.४१४.

असमर्थसमास (पा. श.) १.१.४३.१०१;
 २.१.१. १८२०१२२ १९
 ३५.३८६; ३.२.
 ८०. १०९.

असमस्तवत् १.१.७३.१९०.

असमर्थित १.१.१०.६३; २.१.१.३६७.

असमान ८.१.१.३६३; ४.३.४५५.

असमानकर्तृक ३.१.७.१३; २२.२९.

असमानाङ्ग ६.१.१०८.८२.

असमानाङ्गप्रतिषेधार्थ ६.१.१०८.८२; ४.
 १.१३.२०५.

असमानाधिकरण २.२.२४.४२१.

८९.२७९; २.१.२७८; ३.२७९; १०७.
 २२; २.१.११५; १०.३२७; ६१.३५२;
 ८१.१.३६२; २.१.२।३।१।१।८; २.
 २.३८६; ३.३८७; ३.८८; ६.३८९; ३९१;
 ३९२; ३९३; ७.३९२; १६.३९८; २३.
 १।१३; ३८.४०५; ४२.४०७; ८६.४१८
 १८।२१; १०९.४२२; ३.१५. ७।१३।१५।
 १६।१७।१७; ३७.१८।८; ३८.४३२;
 ३९.४३३; ६१.४५१; ४.१.४५२; १४.
 ११।१२।१३
 ४५७.

असिद्ध ६.१.९. १०।२३; ८.१.१.३६२; २.
 ८६.४१८.

असिद्धत्व १५; २१; २६.६।८;
 १.१.३.२८; ६.५६; ११. ५।१०।२३;
 ६७; १२.१८; ३९.२७; ५७.१४५;
 १।१।११; ६८.१७६; ४.२. १।३।५;
 ३.१.४.५२; ७९.४६; १११.८५;
 २.३. ८।७; ५७.१०६; १३९.१३२;
 ४.१.१०.२०३; ६६.२२७; ३.२४.
 ३०६;
 ५.३.५.४०३;
 ६.१.३७.३३; ६४. १३।२४; ६८. ६।७।
 १६; ४; ७७.५२; ५३; ८६. १०।१२।१३;
 २।३; ११३. ८५; १२५. ८८; १८५.
 २३; ११०; २२१. १३।१।१२; ३.६८.१६७;
 १२४.१७६; ४.१९.१८५; २२.१८७;
 ३।७।१२०; ६।१०।११।२०; ४।५।१२।
 १६।१७ १०।१७।१७।१८ ३।३।४।६।६।६।
 १२।१५।१८।१९; ४. १७।२०।२।२५।
 २७ २।२।४; १९८; ५६.२०४; ६२.३।१४
 १

२११; ८९.२१२; ९०. १३।१४।१४
 २१२; १०४.२१६; १११.२१७; १२०.
 १०।२४; २१९; १३२.२२३; १४९.२२८।
 १।१०; १६३.२३२;
 ७.२.३.२७९; ३.१२०.३१३; ४.६१.
 ३५२;
 ८.२.१. ६।१७।१८ ६।१८।१९।२१
 ५।१४; ३.३.३८; १२।१५।१९ १।५।
 ३८७; ३.३.३८; ६. ३९१; ३।९२
 ५।७।८।१३।१८।२३; ६।९।१३।१७।१७;
 ३९३;
 ३९; ७.३९२; १६.३९८; २३.
 ४०३; ३२.४०३; ३९.४०४; ८६.४१८;
 १०८.४२२; ३.१३.४२५; १५. १०।१२।
 १२; ३३.४३०; ३९.४३३; ५६.४३८;
 ६१.४३९; ४.१४. ११।१४.

असिद्धत्वप्रतिषेध ८.२.३.३८८.
 असिद्धपरिभाषा ६.१.११३.२५.
 असिद्धवचन १.१.५७. १९।२२।२।२५।२५;
 १७।१७।१७।२० १२ १२६; ४.२२.
 ८६. ६५; ६६; ४.२२.
 २।१।५ १२।१४ १२।१४
 १८७; ८.२.१. ३८६.
 असिद्धवद्व्याभात् (पा. सू.) १.१.५७.१४.
 असिद्धा ८.३.१५.४२६.
 असिद्धीय ८.१.१.३६२.
 असिद्धितीय २.२.२४. ८।१६।१९.
 असिपाणि २.२.३६.४३८.
 असिप्रत्यय २.३.१.४२.
 असिवध ३.१.१७.२३.
 असिवधशब्द ३.१.१७.३३.
 असिवध्य ३.१.१७. १९।२१।२२.
 असिसहाय २.२.२४.१९.
 असुक् (प्र.) ७.१.५०.२५७; २५८।९.
 असुक्त ७.२.१०७.३१२.

अंस्तेभूः (पा. सू.) १.१.५४.१३१; ५६.
१३७; ३.१.३२.४३.

अस्तौति ८.३.६१.४४१.

अस्त्यर्थ २.२.२४.४२४; ३.३.१३३.१६१.

अस्त्यादि १.३.१.२५५; २५८; ३.४.१.१६८
१२।१२।१२

अस्त्यादिविषय ३.४.१.१६८.

अस्त्री १.२.६६.२४८; ४.३. ३१२४; २.४.६२.
२०।२२; २०।२१।२२; ३.१.९४.१५; ४.
१.८.९.२४२; १३.२४८; १८.२५५;
१६३.२६६; १६५.२६७; ५.४.८.४३२;
६.३.३४.१५१; १५२; ४२.१५७; ७.३.
१२०. ११।१३

अस्त्रीसंज्ञा ३.१.११२.१५.

अस्त्रीपूर्वपदविवक्षितत्व ३.३.४२. १६५७.

अस्त्रीप्रत्यय १.२.४८.२३४; ६.१.१३.२०।
१९।२१

अस्त्रीविषय ४.१.६३. २२।२३।२३।२४।२४।
२५।२५।२५; ५.४.८.४३२; ६.३.३४.
१५१; १५२.

अस्त्रीविषय ६.३.३४.१५१.

अस्त्रीविषयात् (पा. सू.) ४.१.६३.२२५.

अस्त्रचर्थ ६.३.३६.१५६.

अस्थान १.१.१.१०; ४.१.९३.२५१.

अस्थानित्व १.१.५७.१४१.

अस्थानिचत्त्व ४.१.७८. १२।१३.

अस्थि (प्राण्य.) १.१.४७.११६; ७२.१२७;
६.१.९१.७३; १५८.१७; ७.१.७३.
११७.

अस्थिदधिसवथ्यक्षणासनकुदात्तः (पा. सू.)
१.१.१.४२; २७. १८१; ६.१.१५८.

११; १४; ७३.२६६.

अस्थ्यादि १.१.२७. १११३।१४; ७२.१२७;
७.१.२३. १४।१६।१८.

अस्मद् (स. ना.) १.१.७२.१२७; २.५८.
६।८।१०; ४.१०८. १६।१७ १४ १५।
२३०; ४.१०८. ३५१; ३५२; ३५३
१६; ३५४.

अहम् ३; १; १.१.२१.७३; ५७.१४४;
२.५८. ६।७।८।९।१०।११।११.२३;
५९.२४६; ३.९.२६४; ४.४.९.३३२;
३३३; १०८. ५।१२।१३।२२।२५ ३।७
३५२; ३५३;
२.१.१.३६५; ३.१.८.१५२; ५२.४६५
१७; ५६.४८८; ६.२. १६।२४; ३.१.९२.
७३; १२२.१७; २.१०७. २१।२१
११५. १८।१९।१९।१९; ४.२.१७।२६;
१७१; ७.१.२६. १३।१४; ३.८.५.३३६;
८७.३३८; ४.९२.३५९; ८.२.८३. १०।११।
१३।१७।१८।१९।२२; ४.२६. ४६०.

आवाम् १.२.५९.२३०; ७.१.२६.२५०
१५.

वयम् ११; १५; १.१.७२.१२७; २.
५९.२३०; ३.१.२५७; २५.२२१; ४.२१.
३२१; २.१.१.३६६; ३७४; २०.३११
१३; ५.१.११९.३६७; ६.१.२.७; ३७.
३२; ५०.३६; १४.७५; ४.२२.१६१;
१६२; ४७.२००; ७.१.१.२३६; २६.२५०
१५; २.३.२२०; ६७.३००; १०६.३११; ४.
५५.३५२.

माम् १.४.२५.३२७; २८.३३६;
२.३.४.४४५; ३.१.१३.२३; ७८.
६१; २.१२०.१२२; १२२.१२२; ३.
१४२. १६३; ७.३.१०७.३१३; ८.१.१.

२३।२३; १८.३७३.

नो १.१.५०.१२५; ६३.१२।१३; ६.

४.१६३.२३२; ८.१.१८.३७३; ७२.
३६३.

अस्मान् १.२.६४.२४०; ७.१.२८.

२५२; २.११.३०५.

नः १; २२ ७ १ २; १०; १.१.९.

६२; ११. २२।२६; २.१.१.३६६; ५१.

२०।२०; २.६.४१२; ३.१.२६. २।२।४।

५; ३४.१३; २.१७५.१३१; ५.१.११९.

३६६; ६.१.८.१३; ३६.३१; ३७.३३; ४५.

११।१२।१३; ७९.५४; ७.१.३.२४२; ६.

२४३; ३९.२५७; ९६.२७५; ८.२.५.

३९६; ३.३४.४३१; ४.२८. ११।१३।१३।

१४।१४.

मया १.४.४९.३३३; २.४.२६.४७।

१६; ६.१.१६८.१०६.

मयका ५.३.७२.४२२.

अस्माभिः १; ३४; १.१.३८.९५; २.

४५.२१९; ६४.२४०; २.१.५८.४००; २.

६.४१०; २९.४३०; ३.२.१२४.१२५;

४.१.८८.२३५; २.६०.२६३; ३.१३१.

३२६; ५.१.२८.३४६; ३.७२.४२२; ६.

१.१६८.१०६; २.११.१२४; ३.१४.

१४६; ४.१०६.२१५.

मह्यम् ७.२.९८.३०६.

अस्मभ्यम् ६.१.१६१.१०२.

मम १.१.५०.१२५; ५९.१५७; ४.१.

१७।१८; ११०.३५६; १।४।१४।१५; २.

१.१.३६५; ३६६; २३।२३; ६९.४०२;

३.१.४२५; ४११; ६२.४११; ३.३.

१६१.१६६; ४.१.७८. ३।४।११।२०।

२४; ५.२.३७.३७३; ४५.३६०; ७.१.

२७.२५१; २.९८.३०६; ८.१.१८.३७३।

१८; २६.३७४; २.८३. १२।१२।१३।१४;

१०८.४२३.

मे १०; १.१.२०.७६३; २१. २०।२७।

२१।२१।२१।२१।२३; ३९.११८; २.३२.

२०९; ३९.२१२; ५९. २३०; ३.२.

१९।२०।२३; ५।७।८।१०; ४.२१.३२२;

२५.३२७; २.१.१.३६८; ६९.४०५

२०; ३.१.४२६. ३.१.२७.३७; ११४.

२५।२५; १२२.२७; २.११५.१२६; ३.५८.

२।२; ४.८.१७१; ४.१.७८. २३१;

४.३०.३३१; ६.१.६०.४०; ४.१३.१६३;

५२.२०३; ६२.२०३; ८.१.२६.३७३;

२।३।६; ७२.३२२; २.३.३२२; २५.

२।२।६।६; ३८.४०४; ४६.४०७; २४.

४२०; ३.४५.४३५; १।४।१३

अस्माकम् ११; २.१.१.३६६; ५.३.

५७.४१६; ६.४.१.१८०; ७.१.७८.२४३.

आवकयोः ५.३.७२. १८।२१.

मयकि ५.३.७२.४२२.

अस्मकास्तु ५.३.७२.४२२.

अत्यस्मद् १.१.२७.८६.

अत्यहम् १.४.१०८.३५४; ७.२.९८.

३०६; ३०७.

अत्यावाम् ७.२.९८. २०।२१।२२.

अत्यावया ७.२.९८.३०६.

अत्यावाभिः ७.२.९८.३०६.

अत्यावभ्यम् ७.२.९८.३०६.

अत्यावत् ७.२.९८. ^{२४।२४} ३०६.

अत्यावाभ्याम् ७.२.९८. ^{२२।२३।२४} ३०६.

अत्यावयोः ७.२.९८. ^{२५।२६} ३०६.

अत्यावाकम् ७.२.९८. ^{२५} ३०६.

अत्यावयि ७.२.९८. ^{२६} ३०६.

अत्यावासु ७.२.९८. ^{२६} ३०६.

अतिवयम् १.१.७२. ^{१८१} ७.४.१३०.
^{२२२} ७.२.९८. ^{२०६} ३०७; ^{३०७} १०२.
^{२२} ३०६.

अतिमाम् ७.२.९८. ^{२।३।३} ३०७.

अतिमान् ७.२.९८. ^४ ३०७.

अतिमया ७.२.९८. ^५ ३०७.

अतिमाभ्याम् ७.२.९८. ^{५।६।७} ३०७.

अतिमाभिः ७.२.९८. ^५ ३०७.

अतिमभ्यम् ७.२.९८. ^६ ३०७.

अतिमह्यम् ७.२.९८. ^{३०६} ३०७; ^{३०७} ३०७.

अतिमत् ७.२.९८. ^{७।७} ३०७.

अतिमम ७.२.९८. ^{२५} ३०६; ^{३०७} ३०७.

अतिमयोः ७.२.९८. ^{८।७} ३०७.

अतिमाकम् ७.२.९८. ^९ ३०७.

अतिमायि ७.२.९८. ^९ ३०७.

अतिमासु ७.२.९८. ^९ ३०७.

०अस्मद् (स. ना.) १.१.५६. ^{१३४} ३.१०.
^{२७१} ४.१०८. ^{१८।२०।२३} ३५१; ^{८।८।२१} ३५२;
^{५।६।११।१२।१५।१६।२०।२३।२४} ३५३; ४.
^{३।३।४} ३.१. ^{३०२} ३.३०२; ^{१९} ५.२. ^{३९.३७९} ३७९; ६.
^{१.१६१.१०६} २; ^{४.१.१६} ०; ७.१. ^{२६} २६.
^{१।१०} २५३; ^{७२.२६४} ७२.२६४; ^{१२।१३} २.११. ^{३०५} ३०५;

^{९८.३०६} ९८.३०६; ^{१।१२।१३} ३०७; ^{१०२.१७।१९} ३०९;
^{३१०} ३१०; ^{८.१.१८.३७३} ३७३; ^{२६.३७३} २६.३७३.

०अस्मद् (स. ना.) ६.१.१६१. ^{१०२} १०२; ४.
^{१३०.२२२} १३०.२२२.

अस्मका ५.३.७२. ^{१८।१८} २२२.

अस्मत्पुत्र १.१.६३. ^{१६८} १६८; ^{८.१.१८.३७३} ३७३.

अस्मत्साम ६.४.१. ^{१८०} १८०.

अस्मदधिकरण १.४.१०५. ^{३५२} ३५२.

०अस्मदन्त ६.४.१३०. ^{२२२} २२२; ^{७.२.१०२.३०५} ३०५;
^{३१०} ३१०.

०अस्मदन्त्य १.४.१०८. ^{३५२} ३५२; ^{३।१०} ३५३; ^{३५४} ३५४.

०अस्मदादेश २.१.१. ^{३६६} ३६६; ^{३६७} ३६७; ^{८.१.१८.} ३७३.

अस्मदीय ४.३.१. ^{३०२} ३०२.

अस्मद्वन्ध १.४.१०८. ^{३५४} ३५४.

०अस्मद्वग्रहण १.४.१०८. ^{३५३} ३५३; ७.२.९८.
^{३०६} ३०६.

अस्मद्युत्तमः (पा. सू.) १.४.१०८. ^{११।१२।} ३५२
^{१३।१५} ३५३; ^{२५।२८} ३५३.

अस्मद्भृत् १.४.१०८. ^{३५३} ३५३.

अस्मयति (पा. श.) ७.२.९१. ^{३०५} ३०५.

०अस्माक (पा. श.) ४.३.२. ^{१०।११।१५।१६} ३०२.

अस्यग्रहण ५.२.३३. ^{३७३} ३७३.

अस्य च्यौ (पा. सू.) ^{१६} १६; ^{१.१.६९.१७९} १७९;
^{३.१.८.१६} ३.१.८.१६; ^{७.४.४७.३५१} ३५१.

अस्यति (पा. श.) १.३.२९. ^{२२२} २२२.

अस्यतिग्रहण ३.१.५२. ^{१८।२०} ५५०.

अस्यवामशब्द ५.२.५९. ^{१।७।७।१३} ३८६.

अस्यवामीय ५.२.५९. ^{३७३} ३७३; ^{११।१२} ३८६.

अस्युद्यत् २.२.३६. ^{४३८} ४३८.

अस्त्रवन्तीम् (वै. श.) ३.१.८६. ^{६५} ६५.

अस्त्राक् (वै. श.) ८.२.६२.२१९.
 अस्व १.३.५६.२८१.
 अस्वक ६.२.१२३.१३६.
 अस्वतन्त्र ४.१.१६२.२६५.
 अस्वतन्त्रत्व १.४.५२.३३३.
 अस्वतन्त्रप्रयोजकत्व १.४.५५.३३९.
 अस्वपदाविग्रह २.१.३६.३८९; ५.४.७.२३१.
 अस्वरक ७.१.२.२२२; ८९. १११२.
 अस्वरितार्थ १.२.३२.२०९.
 अस्वाङ्ग ४.१.५२. १८१८२१.
 अस्वाङ्गपूर्वपद ४.१.५२. १५१६१७७१८१९.
 °अस्वाङ्गपूर्वपदात् (पा. सू.) ४.१.५२.२२३.
 अस्वादु ३.४.२६.१७२.
 अहःपति ८.२.७०.२१२.
 अहःपुत्र ८.२.७०.२१५.
 अहक १.१.२९.११.
 अहकार २७.
 अहत्वा (अ.) १.२.६२.२१३; ६.१.८२.५७.
 अहन् (का. वा.) १.१.२१.१००; १०६; ६३.
 ७७८; २.२५.२१७; ३.७२.२९३;
 २.१.१.३६६; २९.३८८; २.५.२०९;
 २९.३३१; ३.६०.२६६; ४.३०.२७९;
 ३२. १०१२; ३.१.२६. २७२७; २.१०२.
 ११२; ११०.११८; ४.२.३.२७२; २.
 १६२०१२०; २३. २१२१; ५.३.२२.
 ५१५१५१५१८१८१८२१२१२२१२२२२२३।
 २३२३२३; ४.३०.२३१; ८८.२११;
 ७.३.६६.३३२; ८.२.७. १११११११११६;
 ६८.२११; ६९. ७७१२.
 अहनग्रहण ८.२.७. १२११६.
 अहनशब्द ८.४.७.२५५.

अहरण ६.२.५२.१३१.
 अहरतिसूत २.१.२९.३८१.
 अहरादि (ग.) ५.४.८७.२११; ८.२.७०.
 २१२.
 अहर्मत २.१.२९.३८१.
 अहर्ग्रहण ५.४.८७.२११.
 अहर्दिक् ५.४.७७.२१०.
 अहर्पति ८.२.७०.२१२.
 अहर्पुत्र ८.२.७०.२१२.
 अहल ७.३.७७. ७८११०११०; ४.६०.३५३
 १७१७.
 अहलादि ३.१.२२. ७१२१२५.
 °अहलाद्यर्थ ३.१.२२.२९.
 अहल्या (मा. वि.) २.३.६२.२६५.
 अहानि २.१.१.३६६.
 अहि (प्रा.) १.१.२३.३६६; ३.१२. १०१३;
 ५०.३३३; २.३.६७. २२२२२२२२२२२;
 १.११.२१; ५.१.९. १७१७; ६.१.५०.
 ७१०; ५६.३९; ८.१.१२. २१२१२२।
 २२२२.
 अहि (अ+हि) ३.१.८२.६२.
 अहिंसार्थ १.४.५२. २५२६; ३.४.३७. ६१६७.
 अहिक्षुम्बिकायानि १.१.२१.७६; ४.१.१.
 ११२; ६.१.२२३.१२०.
 अहिनकुलिका ४.२.१०.२.२६.
 अहिनस्र ५.४.११८.३३३.
 अहिहत २.१.३२.३६६.
 अहीन (य. ना.) ४.२.२३.२७९; ६.१.१.
 १३; २१११६; २.२.७. १६१९८; ८.१.१.
 ३६२.
 अहीनग्रहण ६.२.२७.१२६.
 अहीनवाचिन् २.१.२२.३६३.

अहीने द्वितीया (पा. सू.) २.१.२४.३८^{१०}३.
 अहीवती ८.२.११.३१^{१०}६.
 अहेतुमाणिञ्च् ३.१.४८.५५^{१४}.
 अहो (अ.) १.१.१८.३३^३; ५७.१४^१९; ७४.
 ११^२; २.३०.१४^११७^७; ४.१०४.३५^२१;
 ३.१.२६.३४^३; ४.१.१६५.२६^२६; ५.१.
 १३.३४^१२; २.११८.३९^२२; ४.१९.४३^१२;
 ६.४.१६.१८^१५; १९.१८^१५; ७.१.९६.२७^२२;
 २.८०.३०^२२; ३.४.३९^२६; ८.१.७२.३६^१३
 १७^११७; २.६८.४१^२१; ३.३९.४३^१३; ६७.
 ४३^१; ७४.४३^२; ११२.४५^२०.

अहोरात्र (का. प.) ३.३.१३७.२९^१६^२०; ४.
 २.४.२७^३; ८.२.६८.४१^११.
 अहोरात्रप्रतिषेधार्थं ३.३.१३६.१६^२२.
 अहोरूप ८.२.६८.४१^२१.
 अह्न (आदे.) ४.३.२३.३०^१५.
 अह्नवचन ५.४.८८.४४^११.
 अह्नशब्द ८.४.१.४५^१५.
 अह्नघृखोरेव (पा. सू.) ५.४.८८.४४^११.
 अह्नु (अ+ह्नु) ६.१.६.११^७.

आ

आ

आकार°

आ (वर्णः) १.१.५६.१३९; १^{१५}; २.४.८५.
५०१; ६.१.९३.७५; ३.१.१२१; ७.२.
१०७.३१२.

आ (ज.) १.१.१५.७१;
२.१.२.३७६; २.१८.५१६;
३.१.८६.६५;
६.१.३१.३३; ७९.५५; १०८.२३
१३; १७६.१०८; ३.३३.१२९;
७.४.२३.३५८;
८.१.७०.३८१; ७१.३८२; २.१५.
३९६.

आ (अ.) १.१.१५.७१; ५६.१५१; २.३२.
२०९; ४८.२२३; ५२.१०१९; ६५.२५५;
४.५६.३५०;
२.१.६९.४०२; ३.६९.४७०; ४.५६.
४८८;
३.१.९१.७१; २.१७८.१९१२०;
३.१३३.१६०; १३६.१६२; ४.२६.१७५;
१७५; ११५.१८८;
५.१.१२०.८११०१०११११२१३१
१३; २.१५.१३१३;
६.१.७५.१६१६; ८९.६९; ९३.७३;
७१; ९५.७६; ३.३५.१२५;
८.१.१७.१७१३.

आँ (वै. शा.) १.३.२.२५९; २६०.
आ उपकुम्भात् (अ.) २.४.८३.४९९.

आ उपमणिकात् (अ.) २.४.८३.४९६.
आक् (आ.) ३.१.२५.३०; ३१; ७.१.३३.
१६१२१
२५२.

आक् (प्र.) ६.१.१२.५७.
आक्° (आ.) ३.१.२५.३१.
आकडार १.४.१.२९६; २.२.१८.११७.
आकडारादेका संज्ञा (पा. सू.) १.४.१.
११११३
२९६.

आकर्तव्य ५.१.७६.३५७.
आकर्षात्° (पा. सू.) ४.४.९.३२९.
आकर्षिक १.१.५८.१५२.
आकाङ्क्षा ३.२.११५.११२.

आकार (वर्णः) १५; १.१.१.१११; ११;
३.११५७१११६; १८; १५.५१; २५.२१;
६९.१६१८१२३; २.३७.२१०;
३.१.८.१६; ४.११०.१८७;
६.१.८७.१०११२१३१३; १५९.१०१
११; १९२.११५; २०५.५११७; ४.४२.
२११२२
१९६;
७.२.३.२७९; ८.५.३०५; ३.१.३१६;
३३.३३३; ४.६.३२६; ४.४७.६५१; ३.१.
१०१२०
५१६;

आकार° (वर्णः) १.१.१.३७२; ३८; ४५.
११२.

आकारग्रहण ३.१.९१. २०१३१२२ ; ४.११०.
 २।६।२१ ; ६.१.१५९.१११ ; २०६.११७ ;
 ४.१२३.२२० ; ७.२.६१.३०० ; ८२.३०३ ;
 ४.२७.३५१.

आकारग्रहणार्थ १५.

आकारनिवृत्त्यर्थ १.१.३.२२ ; १।४ ; ४८.११७.

आकारप्रकरण १.१.६३.१६३ ; ६.४.१२१.२२५ ;
 ७.१.८६.३७१.

आकारलोप २२ ; १.१.३९.१२ ; ४६.११३ ;
 ५७.१३३ ; ५८.१५३ ; २.१८.११२ ; २०० ;
 ३.१.३६.१५ ; १३७.६२ ; २.३. २०१२१।
 २२।२३।२३।२४ १।१।२।४।५।६।८।९ ;
 ४.७९.१८२ ; ४.२.३०६ ; ३०९ ; ३.२४.
 ३०६ ; ६.१.१३.२१ ; १७.२२ ; ४.२२.
 १०।१२ १६।२५ ; १९० ; १४०.२२० ; ७.३.
 ५०.३२८.

आकारलोपादि ६.४.२२. १४।२४ १३।१४ ; ७.
 १.२७.२५१.

आकारवचन ३.४.८२.१६७.

आकारवचनार्थक्य ७.१.२७.२५१.

आकारादेश २०।२० ; १.१.५०. १३।१५ ; २४.
 ८५.

आकारान्त १.१.२०. १८।१९।२० ; ७५ ; २४.
 ८३ ; ५६.१३९ ; १४० ; ३.१.७.२३५ ; ५.
 ३.२८.१०८ ; ६.१.९९.७७ ; १७२. २०।२१
 २०५.११७ ; ४.४.६.१६९ ; ११०.२१६ ;
 ७.२.६७. ३०० ; ७३.३०२.

आकारान्तलक्षण ३.२.३.२७ ; ६.१.४५. २।२५ ;
 ४.११२.२१७.

आकाल ५.१.११२.३६३.

आकालिका ५.१.११२.३६३.

आकालिकी ५.१.११२.३६३.

आकाश १६ ; १८ ; ४.१.३. १४।१५।१५ ; ८.१.
 ४.३६५.

आकाशदेश २०।२० ; १.१.५०.१२३.

आकिदाश्रयत्व १.२.२२.२०१.

आकिनिच् (प्र.) ५.३.५२.११९ ; ४१२.

आकुतः (अ.) ६.४.१.१३८.

आकुमारस् (अ.) १.४.८९.३२३.

आकृति (पा. श.) १०.८।९.८।९।१२।१२।१३।१४।
 १६।१७।१८।१९।१९ ; १.१.६९. १५।१८।
 २३ ; २.६४. १२।१२।१५।१७. १।१५।१७।
 २१।२३ ; २४।१५ ; १।११।१५।१८।१८ ;
 १४।१६।१६।२।२।२५ ; ३।६।६।८।९ ;
 २४७ ; ६।१०।१४ ;
 २.१.१. १४।१५ ; १५।१६ ;
 २२९ ; ३६० ; ५१०. ३९३ ; २.२८.

३.१.४०.११ ;
 ४.१.६३. २२।२३।२३ ; ९२.२४६ ;
 ५.१.५९.३५७ ; २.९४.३९२ ;
 ६.३.२८.४०८ ; ३४. ३।४।७ ; १५३
 २४ ;
 ७.१.७४. १२।१३.

आकृति (पा. श.) २.१.५१.३९३ ; ५.१.
 १९.३२३.

आकृतिगण (पा. श.) २.१.५९.४०३.

आकृतिग्रहण २५।२७ ; १६ ; १.१.६९.१७९
 २२।२३ ; १६०.

आकृतिग्रहणा ४.१.६३.२२५.

आकृतिपदार्थक १.२.६४. १४।१५ ; २४६.

आकृतिमत् १.१.१. २६।२६ ; २०.

आकृतिवाचित्व १.२.६९.२५०.

आकृतिसहचरित १.२.६४.२३६; २.१.५१.
३१३; ४.१.९२.२३६; ५.१.५९.३५७.

आकृत्यन्तर २.२.२८.४३९; ५.३.२८.४०८;
७.१.७४.२६३.

आकृत्यभिधान १.२.६४.२३६.

आकृत्युपदेश १९१९१२२८;
१३; १४.

आकृत्युपमर्द १८.

आकृष्टव्या २.३.७१.४७०; ४७१.

आकृष्ट ३.२.१८८.१३७.

आक्रोश ३.२.१२६.१४२३.

आक्रोशे° (पा. सू.) १.१.४४.१८१९.

आक्षरसमान्नायिक २२।२४।२५।२७।२८।
१५; २६.

आक्षित ३.२.१७८.१३५.

आख ३.३.१२५.१५६.

आखनिक ३.३.१२५.१५६.

आखनिकवक ३.३.१२५.१५६.

आखर ३.३.१२५.१५६.

आखा ३.२.१०१.११२.

आखुहन् (प्रा.) ३.२.८४.१११.

आखुत्थ ३.२.४.९८.

आख्या १.१.१.४३; २.३१.२०८; ४.३.३१३;

२.३.५०.४०४; ४.१.४८.२१७; २१८।

८।११।१२; ६.३.८.१३।१४।१५।

; ६.३.८.१३।१४।१५।

आख्याग्रहण १.१.३५.९३; ४.२.३३।३५; ४.

१.४८.२१८; ३.७२.३१३; ५.१.९५.

७।१०; ३६१.

आख्यात (पा. श.) १७; १.२.३७.२१०; ४५.

८।८; ३.२.२५९; २६०; २.१.१.३६७।

१५; ४.५४.१२; ५.३.६६.१५।१६;

२.१३९.१३६; ८.१.७१.३८२.

°आख्यात° (पा. श.) २६.

°आख्यातग्रहण ४.३.७२.३१३.

आख्यातानुपयोग १.४.२९.१२।१४।१७।

आख्यातिक ४.३.७२.३१३.

आख्यात १.३.२.२००; १७।१८; २६०; ३.१.

२६.१६।२०।२१; ४.२.६०.२८४; ३.६६.

३१५.

आख्यात° ४.२.६०.२८४.

°आख्यात २.३.३८.१०।२१.

आख्यातशब्द ३.१.२६.३८.

आख्याभूत २.३.५०.४०४.

आख्यामात्र ५.१.९५.३६१.

आख्यायिका ४.२.६०.२८४; ३.८७.३१३.

°आख्यायिका° ४.२.६०.२८४.

आख्येय १.३.१.२५८; ४.५१.३३५; २.४.३५.

४८३.

आगणान्तम् (अ.) ६.१.६.११.

आगत १.१.७.५९; २१.७५; २३.८५; ५६.

१३८; २.५८.२२९; ४.१३.३५८;

२.२.२४.४२५; ३.१९.४५२; ३७.

१।१।३।३; ४.६२.४९०;

३.३.१३३.१८।२०।२०

४.२.७.२७३; ३.२४.१८।१९।

१९; २५.३०७;

६.१.८४.५७; २.४९.१८।१८।२४

२४; ३.६२.१६३.

आगतभ्रम्क ७.३.९२.३३९.

आगतातिथि २.२.२४.४२५.

आगत्य (अ.) १.१.५७.१२१; १४२.

आगनीगन्ति (वै. श.) ४.३.२२.३०४.
 आगम (पा. श.) १.१.१. १५१५१२१; १७
 ११२३३४; २०२११२१; ३१;
 ३६; २०. ६७५९;
 ४६. २३३२५; ३.१.२५३; २२.२००;
 ३.१.१.२३; २. ७७; ३. १५१७७१७७
 १८२० ७८१२१९३१३१३१३११२
 १९१९१२३; ४४.५१; ५३; ४.१०३.
 २०१२३
 १८६;
 ४.१.०७.२३८;
 ६.१.१२.१७; ८४.५६; १५८. ९७०;
 ४.४०.१९९;
 ७.३.३.३१८.
 आगम° (पां. श.) ४.१.३६. ८११११५१९६.
 °आगम (पा. श.) ३.१.१. १३१११५१९९.
 °आगम° (पा. श.) १४.१५; १.३.३.२६१;
 ६.३.१०९.१७४.
 आगमक १.१.१.३९.
 आगमकाल १११.
 आगमग्रहण १.१.५६. १४९.
 आगमन १.१.२१. ७३; २.३.१९. ४५२; ३.१.
 २६. ३३.
 आगमबुद्धि १.१.४६. ११३.
 °आगमयुक्त ३.१.१. १७.
 °आगमयुक्तत्व ३.१.१. ३०.
 आगमलिङ्ग १.१.१. ३३.
 आगमशासन १.१.२०. ७५; ४६. ११२.
 आगमानुदात्तत्व ३.१.३. ५; ३४. ४४; ४४. ५१.
 आगमानुदात्तार्थ ३.१.३. ७.
 °आगमान्तर ७.२.३७. २२; १३. २३.
 आगमि (पा. श.) १.३.२१. २६०.
 आगमिन् ३६; ३.३.१३६. १६२.
 आगवीनः (पा. सू.) ५.२.१४. १११४.
 म. भा. श. को. २०

आगस्ती ६.४.१४९. २२८.
 आगस्तीय २.४.७०. १९४; ६.४.१४९. २२८.
 आगस्त्य° २.४.७०. ११९८१२०१२१; ६.४.१४९.
 २२८.
 आगस्त्यकौण्डिन्ययोः° (पा. सू.) ६.३.३५.
 १५५.
 आगस्त्यकौण्डिन्ययोरगस्तिकुण्डिनच् (पा. सू.)
 १.३.३. २६३; २.४.७०. ४९४.
 आगहि (वै. श.) ६.४.२२. १६७; १८८; १२३३.
 आगामिन् ३.३.१३७. १६१९.
 आग्निवारुणी २२; ६.३.४२. १५८.
 आग्निवेश्य (मा. वि.) १.१.२१. ७८; २.
 ३९. २११; ६.१.२२३. १२०.
 आग्निष्टोमिक ४.३.६८. १५१९८.
 आग्निष्टोमिक्य ५.१.९५. ३६१.
 आग्नीध्र (य.) ४.३.१२०. ३१३; ५.४.३६.
 ४३५.
 आग्नीध्रसाधारण ५.४.३६. ४३५.
 आग्नेन्द्र ६.१.९१. ७३.
 आग्नेय १.२.६४. २४४; ४.२.७. १०११०१७०१
 १०१११; ६.३.३५. १२१९६
 १५५.
 °आग्नेय ६.३.३५. १५५.
 आग्रहायण ५.४.३६. ४३५.
 °आग्रहायण° ५.४.३६. ४३५.
 आग्रहायणी (का. प.) २.३.२८. १३१५५
 १२३३.
 °आग्रहायणीग्रहणसामर्थ्य १.१.२३. २७.
 आग्रायण ५.४.३६. ४३५.
 °आग्रायण° ५.४.३६. ४३५.
 आग्वचन ३.१.२५. ३१.
 आघ्नान २.३.६९. ४६३; ३.२.१२७. १३०.

११ २५७; १०२६६; ११०२७३; ६७२६२;
 ७२२६२; ७९२६२; ४१२६६; २०
 ३०५; ३१०; ३०३१५; १३०३१७; १४
 २४ ३१८; २१०३२१; ४२०३३१; ३३२;
 ५१०३३५; ५६०३४०; ६००३४२; ८०
 ३४६; ९३०३४८; ९९०३४९; १०४०३४९;
 २०१०३४३; ३७३; ३०३७७; २४
 ३८३; ५१०३४४; ५६०३४८; ६७४०३२;
 ६९४०४; २०३४०७; ४०८; १८४१६३
 २०; १९४१७; ३६४३८; ४३२४३१;
 ३६४३८; ४९४३६; ६२४९०; ६६
 ४६३; ८२४६८;
 ३०३०३०; ११२३३; ७०२२; १९
 ११३०; ३६४५; ४४५१; ८३६३; १०
 ५८ ७५; ९४८१; १००८३; २०१९६; १६
 १६१; ६११०७; ११८१३२; १४६
 १५१८ १३३; १५०१३४; १५८१३३; ३०१०
 १४१; ५८१५०; १२७१५७; १३७
 १६२; १४११६३; ४०२१६९; १७०;
 १९१७१; ३७१७६; ६७१७८; १७९;
 १०३०१८३
 ४०३१९०; ३१९८; ४०२०१; १४
 २०५; ४९२२१; ५४२२३; ७८२३०;
 ८३२३५; २३६; ८९२४०; ९०
 २४४; ९३२४७; १०४२५४; १३०
 २५९; १५१२६२; १६५२६८; १७७
 १०१४ २७०; २९२७४; ४२२७९; ४५
 २४१११२ २८१; ७०२८७; १००२६२; ३
 ४०३०३; १०४३१६; १४०३२३; १४३
 ३२४;
 ५०१०३३६; ९०३०; १९०३१७

२०१४२० ३४५; ३१०३४९; ८४३५९;
 ११५३६४; ११६३६४; १२१०३७०;
 २०१२३७३; ३९३७८; ४०३७९; ५८
 ३८५; ९४१२१८ ३९५; ९७३६६; ११८
 ३९८; ३०४०६; ३५४०९; ६८४२१;
 ४२२; ४१४३३;
 ६०१०३२; २०७; ५१०; १३२३;
 १६२६; ३७१७२२ ५; ६७४५; ७७
 ५३; ८४५९; ८५६३; ८६६६; १०२
 ७८; १६१९२५ १०८३३; १२५८६;
 १३०१३; १५८१७२० ३; १००;
 १६७११; १७२१०७; १८६११२;
 १९२१११४; २०४११६; २०१
 १२१; १२२; ४९१२८; ५२१३१; १४३
 १३६; १९७१६०; ३०४१११ १३१४
 १५२; ५०१६२; ११६१७२; १३८
 १७७; ४४२१११८ ४११ १९७; ८७२११;
 १२०१२१९ १३२२३; १५३
 २३; १६०१७२२ ७१६; १७२२३४;
 ७३११५ ३१०२० २११; २१
 २३३; २८२५१; २५२; ३७२५६; ७३
 २६७; ९६२७३; ३०२२२; १७२७;
 २३२८८; ६७३००; ९८३०५; १०२
 ३०९; १०७३१३; ११७३१५; ३१५;
 ३१४३२१; १५१६२३; ५६३३१;
 ७९३३५; ८५३३५; ६०३३७; ३३८;
 ४१३३५; २३४६; २४३४९; २७
 ३४९; ७७३५६; ८३३५८;
 ८०१०३६१; १७३७२; १८३७२;
 २३३८८; ६३६३; ७३९५; ५६४१०;
 ८०४१४; ३०४३३०; ४१४३४; ४३६;

५९.४४१; ११०.४४९; ४.१४.४५७; ४८.
४६५; ४६७.

°आचार्य ५.१.९. ५१६।७

आचार्यक ४.२.१०४.२१५.

आचार्यग्रहण १.१.४४.१०५.

आचार्यदेशशीलन १.१.४४.१०५.

आचार्यप्रवृत्ति १५; १०; ७।१६; १०; ३६; ३६;

१.१.३. ५।११; १४; ५.५१; १४.७०;

१८.७१; २०.७६; २३.७०; २१; ३४.

२२; १३; ३९.९७; १८; ४१.१००; ५६.

१३४; १३८; १३९; ५७.१४२; ६१.

१६७; ६२.१६५; ६५.१७०; ६७.१७५;

६८.१७६; ६९.१७७; ७२.१७८; १८६;

२.४.१९३; २७. १२।१६।१९; ४५.२१७;

२२२; २२१; २२२; ३.१.२५४; ३.

२६२; ४.२६२; ७.२६४; ९. १।३।५; १२.

२७५; ४.१.३००; २.३०७; ८।१०।१६;

३.३१२; १३.३१६; ३१८; २१.३२२;

५६.३४०; ८०.३४६;

२.१.३६.३८९; ३।१०; २.२४.४२०;

३.१३. ११।१८; ४६.४६१; ४.१२.४७६;

८२.४१८;

३.१.१. २५; २. १५; ३. ७।१९; ८. २१;

१९.२५; ३०.३८; ३२.४२; ६७.६०; ९३.

७७; ९४.१६; २.८३.११०; ३.१३२.

१५९; ४.७७.१३३;

४.१.१.१८९; १५.२०८; ४८.२१८;

८७.२३३; २.९.२.२११; ३.२४.३०६;

१४०.३२३;

५.१.२४.३११; ११८.३६५; १२१.

३७०; ३.६०.४१७; ६७.४१६;

६.१.५. १६; १२.२५; ३७.३३; ४५.

६।११; ३५; ३६; ३७; ६८.४६; ८५.६३;

१८५.११०; २२३. २०।२३; ४.१९.१८६;

२२.१८८; १६६; ४२.१९७; ४६.

१९९; १२१.२१६;

७.१.२८.२५२; ३७.२५५; २५६; ९६.

२७६; २.४४.२६६; १०२.३१०;

१०७.३१२; ११४.३१३; ३.४४.३२४;

४५.३६५; ४.१.३४४; ३।१७; ८२.३५७;

९३.३६०;

८.१.१.३६१; ३६४; २.६.३१०; ७.

३९४; ११.३१६; ६२.४१३; ३.३४.४३०;

४३१; ३९.४३३; ५९.४३१; ४२१; ४.१.

४५२; ४०.४६३; ४१.४६३.

आचार्यभोगीन ५.१.९.३१०.

आचार्या ३२.

आचार्याचार १.१.१. १२।१२।२४।२४; ३३.

आचार्यानी ४.१.४९.२२१.

आचार्योपसर्जन ६.२.३९.१२५.

°आचित° (परि.) २.१.५१.३६५.

आच्छीनद्योनुम् (पा. सू.) ७.१.७८.२६९;

८२.२७०.

आजकरोण (ज.) १.१.७२.१८५.

आजकन्दि (मा. वि.) ४.१.१७०.२६९.

आजपथिक ५.१.७७.३५९.

आजमीढि (मा. वि.) ४.१.१७०.२६९.

आजि ३.३.१०८.१५५.

आजिवत् १.२.१८.२००; ३.२.१०७.११५.

आज्जसेरसुक् (पा. सू.) ६.१.१०२.१६०; ७.

१.५०.२५७.

आज्ञापित्व १.३.३.२६१.

आज्य (सा. पे.) ३.१.१०९.८५.^२
 आद् (आ.) १.१.५७.१३^२; १.१.६६^१; ६२.^१
 १३।१७; १.६५; ३.६०. २१।२२।२२।२२।२६।
 २७।२७; १।१; २.८७; ४.३.३१२;
 ३.१.८६.६५; ४.२. १६।१७।१९।१९।
 २०।२१।२२। २२।२२।२५;
 ;
 ६.१.८५. २।३।३।२५; ९०.३।५; ९५.
 १२; १०८. २२।२२; ३।३।१।६।६।७।८;
 ७६; १०८. २२।२२; ३।३।१।६।६।७।८;
 १९२. १।१०।१२; ४.२२.१८८; ७५.
 ७।१०।१०।१९।१९; ७।८; २०९; १११.२१७;
 १३०.२२^१;
 ७.१.६. १.१।१।५।१८; ३.७०.३३३;
 ८.२.६. ५।६।६।७।९।११
 आद् (आ.) १.१.१९. २१।२२; ७.१.५५.
 ८।८।९।९.
 आद् (आ.) १.३.६०. २।८^२; ४.१३.३१७;
 ६.४.१. २।२१।२३; २२.७।१५; ६२.
 २०५; ७.२.३५.२११.
 आद्त्व. १.१.२१.७६.
 आटश्च (पा. सू.) ६.१.९५.७६.^३
 आड ८.३.५६.५३८.^१
 आडजादीनाम् (पा. सू.) १.१.२१.७६; ५६.
 ११३; ५७.१३३; ६.४.७५.२०८.
 आडागम १.४.२. २१।२५; ६.१.१०८.८३; ७.
 १.६. १।८।२२; ८.२.६।३।९०.
 आइग्रहण ६.४.७५.२०९.^१
 आइवचन ६.४.७५. १२।१२.
 आइवत् ६.४.६२.२०५; ७.२.३५.२११.
 आइविधि ६.४.२२.१८८.
 आहक (परि.) १.१.७२.१८५; ४.१३.३१६;
 २३.३२३; ५६.५६१.

आह्य १.१.२९.९३; २.५५. १७।१८।२१।२२।
 २२।२३; ३.१. २६।२६; ९.२६५; १२.२७५;
 २.१.६०.१०९; ५.३.६०.०३८; ७.३.५०.
 ३२८; ८.१.१२. १०।१०.
 आह्यंकरण १.१.७२.१८५.
 आह्यंकरणी ४.१.१५.२०९.^१
 आह्यतर ८.१.५. १५।१५।२२।२२.
 ३६६.
 आह्यता ८.१.१२.३७०.
 आह्यपूर्व १.१.२९. ११.^२
 आह्ययुवति २.१.६९.१०३.^१
 आह्यादिग्रहण १.१.७२.१८५.
 आह्याभिरूप ५.३.५५.११३; ११.^३
 आह्याभिविद् ३.२.५६.१०५.
 आणपयति १.३.१.२५९.
 आणपयत्यादि (ग.) १.३.१. ६।१२.
 आणपयत्यादिनिवृत्यर्थ १.३.१. ६।१२.
 आणपयत्यादिनिवृत्यर्थ १.३.१.२५९.
 आण्डा (वै. श.) ३.१.८५.६५.^१
 आण्डीर १५।१६.
 आणनद्याः (पा. सू.) १.४.३.३१२.
 आत् २।२।२५; १.१.१. १।१।१।१५. १।९।१९;
 ३. ६।६।७; १५.७१; ५१.१२९; ३.
 २.३.९७; ७१.१०८; ४.११०. ६।२३;
 ६.१.१२.१७; १६.३५; ५०. १७।१७।
 २०।२०।२०; ८.२. ३।३।५; १०२.२०;
 ४.१५०. १५।२०; १५१.२२५; ७.१.१२.
 २५२; ३.११.११६.
 आत् १.१.१. ३।१६।१७।१९।२१; २।६।३०।
 २०।२७।२७।२८
 आत् ७.२.६७.३००.
 आतः (अ.) १२; १.१.२३. ८१; ३८.९५; ३९.

२६; ६८.१७६; २.४५.२१७; ७२.२५१;
 ३.१.२५६; ४८.२८३; ४.२७.३२८; २९.
 ३२९; ४९.३३३; ५०.३३३; ९३.३४८;
 २.२.६.२११; ४.८१.२१६;
 ३.१.२६.३३३; ३६; २७.३८;
 ४.१.४९.२२०; ३.२२.३०४; ४.२.४.
 ३३०;
 ५.१.७.३३३; १९.३४४; ११५.३६३;
 ११९.३६७; २.१०७.३६७; ४.६८.४३८;
 ६.१.८.४.१२१७१२४ ;
 ७.२.७.३०२;
 ८.१.१२.३६९; ३.८७.१११५
 ४४७.

आतः (पा. सू.) १.१.६३.१६८; ३.१.४३.
 ११४; ११.७३; ६.१.५०.१५१६१६.
 आत औ णलः (पा. सू.) १.१.५१.१२६; ६.
 १.८५.६५.

आतप २.२.१३.४२५.
 ° आतप° ३.१.८७.१५१७६.
 आति १.१.१९.१२१२; ३.३.१०८.१५५; ५.
 ३.३२.४०९; ६.१.१२७.२४.

आतिथ्य ७.३.८७.३३८.
 आतिदेशिक १.२.१.१९३; १८.११९१२१ ;
 २००; ४३.२१५; ४४.२११; ४८.२२५;
 २.४.२६.४७९; ६.१.१३५.९३; ८.२.
 ४६.४०८.

आतिदेशिकी १.२.५१.२३७.
 आतिशायिक २.१.६९.२२२३२६१२७।२८।
 २८; २।३।४।७।८।१३।१६।१८।२०।२७ ;
 २।२; ४.१.७८.२।१९।२२; ५.३.१५५.
 १८।२१।२२; ४.१५; ८.१.४.१४।१५।
 १६।१६।१८;

आतिशायिकान्त २.१.६९.४०६; ५.३.५५.
 ४१६.

आतिस्तीवस् ७.१.३६.२५१.

आतृढ ३४.

आतो छितः (पा. सू.) ३.४.११०.१८७.

आतो धातोः (पा. सू.) १.३.१.२५३; ६.१.
 १०२.२०; ४.२२.११०.

आतोऽनुपसर्गे कः (पा. सू.) ६; १६; १७;
 २४; १.१.३.४३; ४६.११३; ५६.१३८;
 ३.९.२६५;
 ३.१.३२.४२; ९.४.७१; २.४.९६; ७७.
 १०८.

आतो लोपः (पा. सू.) ६.१.१०२.८०; ४.४६.
 १२३.

आतो लोप इटि च (पा. सू.) ३.१.३६.११४;
 ४.७९.१२२; ६.४.२२.१८९; ४२.१९८.

आत्त १.२.३२.२३९.

आत्त्व १.१.१५.७१; २०.७३; १७।२५।२६ ;
 ७५ ;
 ७६; ३९.१८; ९६; ५९.१५६; ३.१.
 २५८; ९.३६६; ४.२.३०८; ३.२.३.१७।
 १२।१२।१३।१३।१४।१५।१६।१८।१८।
 २०।२१।२२ ;
 ;
 ४.१.७८.२३२;
 ६.१.१२.१३; ४५. १९।२०।२१।२३।
 २४।२५।२६ १।३।४।५।७।७।११।१४।
 १६।२५ ३ ४।५. ११।११।१२।१८ ;
 ; ३६; ३७; ५०. ३८ ;
 ९३. ४।५।७ ; १९५.११५; ३.४६. ६।१४।
 १५।१६।१७ ; ४.२२. १८।१९।२०।२५ ;
 ; ४.२२. १९० ;
 ४२. २।३।४।६।९ ; ४५. १४।१७।१८ ;
 १९७ ; ४५. १९८ ;
 १६०. १५।१७ ;
 २३० ;
 ७.१.३७. २१।२१ ;
 २५४ ;

आत्मनेपदनिमित्तत्व ७.२.३६.२१३.
 आत्मनेपदनियम १.३.७९.२१४.
 आत्मनेपदपर १.२.११.११८; ७.२.३६.
 २१२; ५८. ५१९६१९.
 आत्मनेपदपरप्रतिषेध ७.२.३६.२१२; ५८.
 २१७.
 आत्मनेपदप्रकरण १.३.६०.२१५.
 आत्मनेपदप्रतिषेध १.३.७९.२१४.
 आत्मनेपदप्रतिषेधार्थ १.३.६७.२१५.
 आत्मनेपदभाव १.३.६२.२१९.
 आत्मनेपदलिङ्ग १.३.६२.२१८.
 आत्मनेपदवचन १.३.५६.२१५.
 आत्मनेपदविधान १.३.१४.२१५; ६७.२१०.
 आत्मनेपदविधि १.३.१०.२१८.
 आत्मनेपदविधि^० १.३.१०.२१८.
 आत्मनेपदविध्यर्थ ३.१.४०.१७.
 आत्मनेपदविषय १.३.१२.२१६; ७.२.३६.
 १८१२१२३; २१३.
 आत्मनेपदव्यत्यय १.४.९.३१५; ३.१.८५.
 ६४; ६५.
 आत्मनेपदसंज्ञा १.४.१.३०३; ३.२.१२७.
 १३०.
 आत्मनेपदानुक्रमण १.३.१२.२१५; ३.४.
 ६९.१२०.
 आत्मनेपदाभाव १.३.६०.२१५.
 आत्मनेपदार्थ ३.१.११.२१; ३०.३३; ४०.१७.
 ५२. २०१२०; ८७.१६.
 आत्मनेपदिन् ३.१.६०.५६; ६.१.६.१०; ११.
 आत्मनेपदेष्वन्यतरस्याम् (पा. सू.) १.३.
 १२.२१५.
 आत्मनेभाष (पा. श.) ६.३.८.१२३.

आत्मनेभाष^० (पा. श.) ६.३.८.१२३.
 आत्मभरि ३.२.२६.१०९; १०२.
 आत्मसंयोग ३.१.८७.१५.
 आत्मार्हा ५.१.११७.३६४.
 आत्मेच्छा ३.१.७.१२; ८. ११२.
 आत्रेय (मा. वि.) ४.१.११४.२५६.
 आत्रेयी (मा. वि.) ३.१.३. ७१२.
 आत्व १.१.२४.१५; २७.९०; ५६. १४१; ५७.
 १४४; २०१२१; ६२. २३१२४; ४.१०४.
 ३१५; ६.१.४५. ८११०१११११२०;
 ६३. ४५७; २३३८; १७२. १६१०१२१
 २२; ३.६८. ७७१२२; ४.२२.१८७; ७.
 १.२१. ११०१२१३; ७३. ७७८; २.
 ८९.३०४; ९०.३३५.
 आत्व^० ६.३.६८. ७१११.
^०आत्व १.१.२७.२१; ५६.१४१; ८.३.८२.
 २११२३.
^०आत्व^० १.१.५६.१२१; ६.१.९३.७२.
 आत्वभूत ७.१.२१. १२१२३.
 आथर्वण (ग्रं.) २१; ४.३.१३१. ११११४.
 आथर्वणशब्द ४.३.१३१. १०११११५.
 आथर्वणार्थ ४.३.१३१.३२०.
 आथर्वणिक ४.३.१३१. ११६१११२०१२१.
 आथर्वणिकार्थ ४.३.१३१.३२०.
 आथाम् (प्र.) ६.१.३६. १८१२०.
 आथि (आदे.) १.१.५६.१३५.
 आदधान ३.३.८४. ३११२.
 आदन्त ७.२.१०.२१५.
 आदर १.४.६३. ५१५७.
 आदरप्रतिषेध १.४.६३.३४४.

आदरप्रसङ्ग १.४.६३.३४४.
आदर्श (दे.) २.४.१०.४३५; ६.३.१०९.
१७४; ८.४.२.४५३.

आदाय (अ.) १.२.३९.२१६; ३.३.१८.
१६११८; ४.२.१. २३२५३५; ४.१.९२.
२४२५.

आदि २०; १.१.७. ११११११६१७११२०;
२१.७६; ७७; ७८; २७.८६; ७३.१६;
४६.११२; ३५५१७१९; १२५१२;
४७.११५; ७१. ३६११११२; ७३.११२;
२.२७. २३३३३६८;
३.१.३. १२; २.१०२.१५४; ११५.

१२०; ३.१०७.१५४; १०८.१५५; ४.
७७१११२०; १२३;
४.१.१.१६४;
५.१.२३.३४३; ३४७; २.१०.३७३;
४४.३८०; ४९. २५१२५; ३.१८.४०६;

६.१.१. १२; १३.२३; १२३. ५१२१
१४; १५९. ११२; १६१. ३६१११३;
१६२.१०३; १०३; १८६. १९१२०४५;
१९५. १११३; २.८२.३३२; ४.१९.
१८५; ८४. १३१३; १३२.१२२; १६१.
२३१;

७.१.३. २५२; ३०.२५४; २.३.२८०
२५; ११७. १७१८; ३.१.३१६; ३.
११२१५६८१९; ४.३१९; १०.३२०;
१५.३२१; ३३.३२३; ४.६०. २१९६१८
२०१२०.

आदि १३; १.१.११. १२१२; २१.७६; ७८;
४६.११२; ११३; १२१११५.

आदि ४.३.२३.३०४.

आदि: सिचोऽन्यतरस्याम् (पा. सू.) १.१.
६३.१६२; ३.१.४५. १२११२; ६.१.२०४.
११७.
११६.

आदिकत्व ३.१.१२९.१३.

आदिकर्माणि क्तः कर्तरि च (पा. सू.) ३.
४.६७.१७९.

आदिकर्मन् १.१.१.२५६; ७२.२२३; ४.३२.
३३०; ३.१.०४.११३; ७.४.४६.३५०.

आदिग्रहण १.१.७३.१८९; ७४. १२१११७;
३.१. ७६.११०११०१११; २५७; ६.१.१.
५; ६.४.४२; १४१.२२५; ७.१.३.
५१११; २.११७. १६१८.

आदिचतुर्थत्व १.१.५८.१५३.

आदितः (अ.) १७; १.१.१.४०; ६९.१७२;
२.३२.२०८; २०९; ३.१.९.२०; ५.४.
२४.१३६; ६.४.६२. १३११४; ७.२.१७.
२८६; ३५.२६१.

आदितश्च (पा. सू.) १.१.२.१५०.

आदित्य (देव.) १७१८; ३३; १.१.५८.
१५२; १५४; ७२.१८५; २.६४. ५६६६६
२५; २४७; ३.२५.२६१;
२.१.१.३६३; २.२९.४३१; ३.५.
४४५;

३.१.७.१३; २६. १९१२०१२५; १०१
११११३; २.१. १४३; १११.११९;
४.१.३.१६७; ५.२.७२.३६७.

आदित्यगति २.२.५.२०९.

आदित्यगतिवत् ३.२.१२३.१२४; ४.१.३.
११७.

आदित्यवत् १६; १.२.६४.२२६.

आदित्यव्रतिक ५.१.९४. १०१३.

आदिपत्व ३-१-१२९.२३.

आदिम ४-३-२३.३०८.

आदिरन्त्येन सहेता (पा. सू.) १-१-१०.६३;
६९.१७८.

आदिद्विङ्ग ६-१-१३५.९२; ९३.

आदिचत् १-२-४.१९४; ४५.२२९; ६-१-४५.
२४ १८१२२ १ १११६१८१
३५; ८५. ५९; ६०; ६३
२०१२४ ३१७
; ६४.

आदिवस्व १-२-४.१९४; ४५.२२९; ६-१-४५.
३५; ३६; ८५. ६३०.

आदिविधि १-१-६३.१६६; ६-१-२. १६१२०;
१३.२३; ८-१-१८.३७२.

आदिविशेषण ८-४-३२. २३१४५.
४६२.

आदिवृद्धि ७-२-११७. ४५१११३१५; ३.
१०. १२१३१५११६
३२०.

आदिशब्द १-३-१. २४२४२७२८२९ ११२
२५८; २५९;
६-४-१६१.२३१.

आदिशेष ७-४-६१. ७७१११२०.
३५४.

आदिशेषनिमित्तत्व ७-४-६०.३५३.

आदिह्र १-१-५७.१६६;

३-२-३.९७;
४-१-१५५. १३११४ २६३; २६४; २.९१.
१८८; ३. १६११६ ३०५;
६-१-१२.१९.

आदिस्थ १५.

आदीधक ७-४-२. १०११३.
३४६.

आदीधक्य १-१-६.५५.

आदीधक्य १-१-६.५५.

आदीन ४-१-९३.२४६.

आदुक् (आ.) ६-३-७६.१६६.

आदुक् ८-२-४४.४७.

आह्वगमहनजनः किकिनौ लिट् च (पा. सू.)

२-३-६९.४६९.

आदेः परस्य (पा. सू.) १-१-५४. १०११११५;
११.७३; ७३; ६-१-६९.४८; ४.४९.
२०१; ७-१-२७.२५१; ४.४७.३५१.

आदेच उपदेशोऽशिति (पा. सू.) ६-१-५०.
३५.

आदेय १-२-३९.२१२; ३-३-१८. १६११७;
२१. २३१२५२५; ४-१-९२. २३१२५.

आदेश (पा. शा.) २३; २३; ३१; १-१-१०.
११२०; १५११९ १८११८११२०;
३०९; ५२; ३. ४६

४.५२; ५.५५; १८.७२; २०. ७५;
४६. ११२; ११३; ४७.११६; ४९.११४;
५०. १७२३२६१२७ १२११६१८१२१
१२६ १२९

२३१२७ ५१६ ५ २७१११
; १२२; १२४; १२५; ५१.
१२१७१७७२१२३ १२७; १२६; ५२.
५५ ५१७११११२३ ३५५५५;
१३०; ५६. १३३; १३५५५;

६१६१२४ १७१७११८११११२०१
१३६;
२१२१ ५ ७२५ ५७. ५६११४;
१३७; १३८; १३९; १४०. १४१; १४२;

४५११५ ५६१११ १२ ११११११५१
१४३; १४४; १४५; १४६
१६ १७११८ २०२० १३ १०
; १४७; १४८; १४९; १५०;
५८. १८२०१२१२२ १० १५
; ५९. १५५; १५६;

६२. २०२०१२०१२२ १६४ ६७. १७६;
६११११५ १७५ ६९. १७७; ७२. १६११८;
१८२; २.
१. ११११०१११ १११ ६४. २३३; ३. १०. २७१;

४. ७४. ३४५;
२. १. ३६. ३८९; १११११२ ३९०; ४. ३२.
१८११ ७ १२११३ ४९.
४८१; ३५. ४८३; ३६. ४८४;

४८६; ५६. ४८८; ७०. ४९५; ८१.
४९६; ८५. ३१४
४६६; ८५. ५००;

आदेशलक्षणप्रतिषेधार्थ ६.१.८६. ^{१०१०}६५ ; ४.
२२. ^{१५१६१२}१८७ ; ८.२.१. ^{१५१६}३८६.

आदेशवचन २.४.३२. ^{२८१}२१; ३.२.१०७. ^{११३}१३;
४.२.१६६; ७.१. ^{१२}१८२; ६.१.८५. ^{१२}५९.

आदेशवत् १.१.५९. ^{१५५}१५५.

आदेशविशेषण १.१.५२. ^{१३०}१३०.

आदेशसकार ६.१.६२. ^{१०११२}१२.

आदेशसंप्रत्ययार्थ ६.१.१. ^{२६}२; ८.३.५९.
^{२२०}२२०.

आदेशादि ६.१.१. ^{१८१२०}१८१२०; ४.१.२०. ^{२१२०}२१२०.

आदेशानुपपत्ति ४.३.१५. ^{१११२३}३०३; २३.३०५.

आदेशार्थ ६.१.६१. ^{१०}१०; ८.४.६८. ^{११३}४६६.

आदेशिन् १.१.५६. ^{११११२१६११८१२३}१३५ ;
^{११२}१३६.

आदेश्यत्वविधिप्रतिषेध १.१.५६. ^{१३५}१३५; ^{१३६}१३६.

आदेशम् (अ.) २.१.१. ^{१८}३६३.

आदेशच्छब्द १.१.१. ^{३१२५}३९; ^{२०}२०.

आहुण १.४.२. ^{१९१२०१२३१२४}३७ ; ३.४.९३.
^{१२१२१५}१८५ ; ६.१.९१. ^{२१}७१; ^{१०८.१११}१०८.१११
^{११११५११५१११२७} ; ७.१.२०. ^{१७}२७.

आहुण^० ६.१.१०२. ^{७९}७९.

आहुणः (पा. सू.) ^{२३}२३; ३.१.१११. ^{८५}८५; ६.१.
^{८२.५०}८२.५०; ^{९१.३१}९१.३१.

आहुणहण ६.१.१०२. ^{१०}१०.

आद्य ३.१.९१. ^{७१}७१; ^{७३}७३; ४.१.१२८. ^{२६१}२६१; ३.
^{१५५.३२५}१५५.३२५; ४.७७. ^{१३}२०; ६.१.१. ^{१८}५; २.
^{१७}७; ^{२.५}२.५; ^{१०८.२२}१०८.२२; ३.३७. ^{८१११२}१५६ ;
७.४.६०. ^{३५३}३५३; ८.१.५०. ^{३७}३७.

आद्यन्यास ५.१.९. ^{३१५}३१५.

आद्यक्षरलोप ५.२.५१. ^{१८}३८.

आद्यक्षरशेष ८.२.८९. ^{४१९}४१९.

आद्यच् ७.३.१. ^{१११}१११.

आद्यज्विशेषण ७.३.१. ^{११६}३१६; ^{२१३}३१३.

आद्यज्विशेषणत्व ७.३.१. ^{१८१२२}३१६.

आद्यन्त २.२.३२. ^{४३७}४३७.

आद्यन्तरस्थ ^{२३}२३.

आद्यन्तवत् (पा. श.) १.१.२१. ^{७९}७९.

आद्यन्तवदेकस्मिन् (पा. सू.) १.१.१२. ^{३०१}३०१
^{२२१२३}२२१२३.

आद्यन्तवद्भाव (पा. श.) १.१.११. ^{६८}६८; २१.
^{७९}७९; ^{३७}३७; ^{७८}७८.

आद्यन्तवद्वचन १.१.२१. ^{३९}३९.

आद्यन्तविधान १.१.२६. ^{११३}११३.

आद्यन्तविपर्यय ३.१.१२३. ^{१७}१७.

आद्यन्तविवक्षा ५.१.११२. ^{३६३}३६३.

आद्यन्तौ टकितौ (पा. सू.) १.१.२६. ^{११३}११३.

आद्यपवर्ग ३.२.१०२. ^{११२}११२.

आद्यर्थ २.४.३१. ^{२८०}२८०; ३.१.९७. ^{१२}१२.

आद्यादि (ग.) ५.४.२२. ^{२३६}२३६.

आद्युदात्त १.३.९. ^{१८}२६६; ३.१.३. ^{४११११३१}६
^{१२१७७}१२१७७ ; ^{२५}२५ ; ^{१०}१०; ४.८.२. ^{१८११११९}१८३ ;

४.१.२२. ^{२१७}२१७; २.८५. ^{२८०}२८०; ३.१.२०.
^{५११८}५११८ ; ^{१५६.३२६}१५६.३२६; ^{१.५.१८}१.५.१८ ; ^{१२३.८७}१२३.८७

^{२११११११११०११३१३१३१३१५५} ; ^{१६२.}१६२.
^{१०३}१०३; २.८०. ^{२५}१३५; ४.१.२९. ^{२३२}२३२; ८.१.
^{१८.३७२}१८.३७२.

आद्युदात्तग्रहण ३.१.३. ^{१७}१७.

आद्युदात्तत्व १.१.२७. ^{११५}११५; ६.३. ^{२०१२१}१६५ ;
^{१६६}१६६; ^{१६१}१६१; ३.३. ^{२६२}२६२; ४.१.३. ^{३१७}३१७ ;
३.१.१. ^५५; ३. ^{१५१२१२२१२२५}६ ; ^७७ ;
^{१११६१७१२११५११६१२०१२१२२}१२३१

२५१२६१२६ २५१६१३१२५१२६ ६१
 ; १०१९११६११६ ; ५ ; १२२.८७ ; २.
 ५८.१०६ ; ६०.१०७ ; ८३.११० ; ४.१.
 ७२.२३१ ; ९८. १६१७१२१२४ ; २५४ ;
 ६.१.५. १ ; १६२.१०३ ; १८६.१११ ;
 १८७.११३ ; १९०.११३ ; २०४. १२१५१
 १७२० ; २०७. १६१७ ; २.१२१. ६१७९ ;
 १७५.१३७ ; ७.१.२.२३० ; ८.२.६.३१०.

आयुदात्तनिपातन १.१.५६.१३९ ; ५.३.१८.
 ४०६ ; ६.१.१२३.८५ ; १६२.१०३ ; १६७.
 ५१५१४ ; १०५ ; ३.७८.१७० ; ७.१.८९.२७१ ;
 २.१०.२८५ ; ९७.३०७ ; ९९.३०८.

आयुदात्तप्रकरण २.१.५२.३९६ ; ६.२.९१.
 १३२.

आयुदात्तवचन ३.१.३. ११९ ; ६.१.२०४.११०.

आयुदात्ता ३.४.८२.१२३.

आयुदात्तार्थ ४.१.४४.२१७.

आधमर्ण्य २.३.७०.४७०.

आधर्मिक १.१.७२.१२६ ; ४.४.४१.३३१.

आधातृ १.४.९.३१५ ; ३.१.८५.६५.

आधान ४.३.१२०.३१२.

आधाय (अ.) ६.१.८४. ११५ ; १०८. १२२ ;
 ४.१०४.२१२.

आधार १.४.४२.३३२ ; ३.३.१२१.१५५.

°आधार° ३.३.१२१.१५५.

आधारात्मन् १.३.११.२७३ ; ४.४२.३३२.

आधारोऽधिकरणम् (पा. सू.) १.१.२३.
 १२ ; ४.१.३०२.

आधास्यमान १.४.९.३१५ ; ३.१.८५.६५ ;
 ३.१५.१४३ ; ११३.१५५.

आधि १.१.३९.९७ ; ४६.११४ ; ४.३.३११.

आधिक्य २.१.६०. ११३१५ ; ३.४६.४६२ ;
 ५०.२६४ ; ५.२.४५. १७२३ ; ३.५५.

४१६.

आधिदैविक ४.३.६०.३११.

आधिभौतिक ४.३.६०.३११.

आधीयमान १.१.५६. २२१२५ ; १३७.

आधृत २.३.९. ११३४ ; ५.२.९४.३९१.

आधेनव ४.२.४५.२११.

आधेय २.२.११.४१४ ; ३.६९.४६९ ; ४.१.४४.

२१७ ; ८.२.८३. २५१६ ; १११३१२.

आधेयशब्द ८.२.८३.४१७.

आध्यश्वि ७.३.३. २३१२५ ; ३१७.

आध्यात्मिक ४.३.६०.३११.

आन (प्र.) १.१.६७. १७१७१७ ; ३.४.६९.

११११११११३१३१३१५१७१११२६१

२७१२८ १११ ; १८१ ; ७९.१६२ ; ७.२.८२.

३०३.

°आन (प्र.) ३.२.१२७.१२४.

आनङ् (आदे.) १.१.५१.१२६ ; ६.३.१.१४१.

आनङ्° (आदे.) ६.३.१.१४१.

°आनङ् (आदे.) १.४.२.३०८.

°आनङ्° (आदे.) १.१.५१.१२६.

आनङ् ऋतो ह्नद्धे (पा. सू.) ६.३.२५.

१११.

आनङ्हुह १.१.५७.१२४.

आनन्तर्य १.१.७.५७ ; २.७.८७ ; ५१.१२३ ;

२.१.२.३७६ ; ३.१.९१. १६१८ ; ६.१.

५.१० ; ९१.७१ ; ३.१११. १७५ ; ७.२.

३.२८० ; २८१ ; ३.५४. १३१११६ ; ८.

१.७२.३८२; २.३८.४०३; ५।५।६।६।७;
२.१३. २०।२१।२।२३

आनन्तर्यमात्र १.१.६७.१७२; २.१.१.३६९;
६.३.१११.१७३; ८.४.४०.४६३; ४१.४६३.

आनन्तर्यवचन १.१.७.५९.
आनन्तर्यविशेषण ३.१.९१. २०।२१।२२.

आनन्तर्यार्थ १.१.६७.१७३.
आनन्द १.२.१२.२७७; ३.१.६७.५९.

आनयन १.२.७२.२५२; २.१.१.३६२; ३६४।
१४।२७ ; २.६.१२५ ; १।२।३ ; २४.१५।
२२ ; २५.४२७; ६.१.२. २७.

आनादेश ३.३.१९.१४५.
आनास्थोऽनित्ये (पा. सू.) ३.१.१२७.८९.

आनि (प्र.) ८.४.१६.४५८.
आनिशब्द ८.४.१६. १४।१७।१८।१९.

आनीय (अ.) ३.१.१२.२२; ३.१९.१४५; ६.
१.४५.३४; ७१.५९; १३५.९४; ३.३४.
१५३; ७.१.३७.२५५.

आनुजावर ५.४.३६ ४३५.
आनुजावर° ५.४.३६.४३५.

आनुदेशिक १.१.५६.५५५.
आनुनासिक्य १.१.१.२९; ९.६९; ६.३.७६.

°आनुनासिक्य° २८.
आनुनासिक्यवर्जम् (अ.) १.१.१.६९.

आनुनासिक्यभेद १.१.६९.१७८.
आनुपूर्वी १.१.४६.११३; ५७.१४६; ५.३.५.

८।९; ७.१.१४. १३।१५ ; २.१०.२८३;
२४; ३.४.३१९; ८.२.२.३८७.

°आनुपूर्व्य १३; १.१.५८. २४।२५ ; २.२७.

२०३; ४.१.३०४; १०१. २३।२३ ; २.२.
३४. १६।२५ ; ३.१.९१.७३; ८.१.१२.
३६९.

आनुपूर्व्यवचन १.४.१०१.८।२२.
आनुषक् (वै. श.) ७.३.८७. २०।२१.

आनुषूक ५.४.३६.४३५.
°आनुषूक° ५.४.३६.४३५.

आनुद्भु ४.२.५५.२८३.
आनुसेय ८.३.८७.४६६.

आने मुक् (पा. सू.) ६.४.१.१८०.
आनेय १.४.४२.३३१; ३.१.१२७.६६८.

आन्तरतम्य ७.२.८४.३०४.
आन्तरिद्य १.१.५०.१२३.

आन्तर्य १५; १६; १.१.५०.१२०; १२३;
१२५; ३.१०.२६७; २६९; २.४.८५.
५०८; ६.१.८७.६७.

आन्तर्यतः (अ.) १।१८; १.१.१.४२; ३.
२४।२७ ; ५०.१२२; १२।१४।१६।१९।
१२३ ; २१।२५ ; ५।१०।१९ ; ६७.१७६ ; ७।१५ ;
१२४ ; ६७.१७६ ; १७५ ;

२.६४.२३३; २.४.८५.५००; ३.१.३.
१७ ; ४.८२. १६।१८।२१ ; ८५.६१; ८७.
१८; १०२.७८; १२३. २।४।६।८।१०।
१३ ; १३१. ११ ; १३३.११०; ६.३.

७८.१७०; ४.१९.१८६; ८९.२९२; १६०.
२३९; ७.१.२.२४; ३९.२५६; ८९.
२७१; ८.२.६. १।२०।२२ ; ३९०; ४.६८.
३।१० ; ४६६.

आन्महतः समानाधिकरणजातीययोः (पा.
सू.) ४.१.१.१२३.
आन्यभाव्य ६।८।१०।२१.

आष्ट (प्र.) १.१.२७. १७।१९।२२ ; ५६.१३९;

२०३०८; ६. ९१०१११२५ ; ११. ७२१
 ४१३; १९. ४१७; ४१८; २४. ४२०;
 ८१९९ ४ ४५६१११ १०१९६१८
 ४२१; ४२२; ४२३; ४२६
 २०१२२५ ; २८. ४२८; ४२९; २९.
 ८ २१०१२२ २१४ १८
 ४३०; ४३१; ४३२; ४३४; ३४.
 ३०; ४३६; ३६. ६१४१७१९
 ४३८; ४३९; ४४०
 ३१. ४३९; २१०११२१२२;
 ६१९६१९६१२६ ७९ १२१४१९६ ; ५.
 ४४५; ९. १७१८१२१ ५६६८१०
 ४४५; १०. ४४७ ; ४४८ ; १६.
 ४५०; १७. ४५०; २२. ५११११५ ; ४६.
 ११३१४ ४६२ ; ५०. ४६३; ४६४ ; ५२.
 ८१०११११३ ४६५ ; ६७. ४६८; ६९. ४६९;
 ४७०; ७१. ४७१;
 ४. १२. ४७२; ३. ४७३; ९. ४७४;
 १२. ४१०१३१८ ४७६ ; २६. ४७८; ४७९
 ३३. ४८२; ३४. १०१३२४ ; ३५. ६१९
 १३१५१९ ४८४; ३६. ४८४; ६२.
 १७ १०१८ ५१८ ४९१; ४९२; ७०. ४९४; ८१.
 १२१७ १२०१२१ ४९६ ; ४९७ ; ८२. ४९८; ८५.
 १९ ४८१८१८१९१९१२० ४९९; ५०० ;
 ६११३१३ ४९५ ; ५०२;
 ३. १२५ ८१० ; २.
 १६१७२०१२१ ८१२१२१२१२१
 २२१२३ ; ३.
 ११०११०११०११११११३१३ ५.
 ११६ १२२० ५१२३
 ११ ; ६. १११ ; ७. ११२ ;
 ११२५ ६११२० १०१११९६१२१ १३ ; १५ ; ८. १६ ;
 २१२ ; १८ ; १९ ; १२. २३ ; १५ ; १३.
 २४ ; १८. २६ ; १९. २६ ; २१. २६ ;

२२. ३०; २५. ३० ; १५. ३०; २५.
 ११२३१ ३१ ; २६. १८२२२६ १३६३७
 ९१०१९६१९२१ २२ ; १४१७
 ३४ ; ३७. ३७
 २०१२१२२२२ ३०. १४१९२२२४ ;
 २६१७१९६१९८२७ ; ३१. १५१७
 २० २११११९ ३२. ११० ३३.
 १७१८२३२४ ४२ ; ३६. ४२ ; ४३. ४०.
 १४१५ ४८ ; ४९. ४३. ४५८११११३१
 १४१५१२२३ ४४. ५१ ; ५२ ; ४५.
 ९१५ ५३ ; ४६. १९२४ ५३ ; ६६. ५६ ; ६७. ५७ ;
 २१४१८१३१५१५१८ ५९ ; ७८. ९१०
 ८३. ६८ ; ८७. ६९ ; ६९ ; ९०. २२२३ ;
 ६१११३१९ ७१. १८२१२२३३
 २४२५२५२६ ३६ ; ३७. २२ ३६ ;
 ४१५१५ ४८ ; ४९. ४३० १५१९६१७
 ९३. १७७ ; ९४. ७८ ;
 २१२२२७ ११८११९१९२१ १३ ; २१ ;
 ९७. ८११९ ; १०५. ८३ ; १०७. ८४ ;
 १०९. १५१६ ; २३१४ ; १२२. ७६ ;
 १२५. २९ ;
 २. १०. १३७१२ १ २०१
 २२ १११२१३१२१२१११११११५ १५ ; १६ ; ३. १६ ;
 १४. १०० ; ६०. १०७ ; ८३. ११० ; १०९.
 १४१६१९६१७७१७१७२४ ११११ ११७ ;
 ११०. ११७ ; ११८ ; १११. ११९ ; ११५.
 २१ १२० ; १२२. १२२ ; १२४. १२७
 १९ ; १२७. २६१९३१९६ ; १३९. १३९ ;
 ६१३१७ १३२ ;
 ३. १. १२० ; १२. १२ ; १९. १२ ; १४.
 १५ ; १५. १५ ; १२६. १४१५१७२०१
 १५ ; १५. १५ ; १२६.

२१२१ ; १३३.१५९; १२५.१६५; १६५.

२१२५ ; १६६; १६३.१६७;

४.२. शिवा २१२२२२२३२३२३

२५२७ ; २१.१७३; १७३; २५.१७३;

२६. १५२०२५ शिवा १११९ ; ३२.

१७५; ६०.१७८; १७३; ६९. १८०

१७१९२२२६२७ ११५ ; १८१; ७७.१८१

१८१९ ; १८२; ७९. १८२; ८५. १८५;

८९.१८५; ९३.१८५; १०२.१८५; १८६;

११०.१८७; ११५.१८८;

४.१.१.१९१; २५ ; १९५; ३.१९६;

२६. ५१९६ २१ १२१३१९ ; ७.

२९ ; २०३; १०.२०३; २०५; १५.२०५;

६१३१८ २०६ ; २०.२११; २५. ५६७७७

८.११ ; २७.२१२; ३२.२१३; ३६.२१५;

४८.२१७; २१८; १६११११५ ; ४९.

२२०; ५०.२२१; ५५. १११९ ; ६०.२२५;

६३.२२५; ६६.२२७; ७५.२२८; ७५.

१२१८२३ ; ७८.२२९; २३०; २३१

१३ शिवा २० ६६१२१५ ; ८३.

१५१९६ ; ८५. १२१५ ; ८६.२३७ ; ८७.

शिवा ७८१११ ; ८८.२३९; ८९.२४०;

१११९९ ; ११५ ; ९०. १६२२ ; ६२.२५

१०१९६२३२५ ; ९३. ६१५१५१

१७२५ ५१२१२२७ २३१५१६

२१ १९२१२३ ; १५. १६१० ; ९८.

१६१७१८२१२५ ; २५.१.१०५.२५५

२५ ; ११२. ११३१७ ; ११५. १६१०१२

११५७ ; १२०.२५८; १४७.

१५ ; १५१.२६२; १५३.२६२; १५५.

१६६६६११२१५१५ ; १५८.२६३

२३२५ ; ३१.१७० ; १६१. १११५१६

१९ ; १६३. १६१९ ; १६५. २६६; २६७

१५२१२५ ; १८१३१५१६१७ ;

१७०. १७१८२०२३ ; १७७.२७०;

२.३.२७२; ५.२७२; २७३; ३५.२७६;

३६.२७९; ४३.२८०; ४५. २८०; २८१;

६०.२८३; ६६.२८५; ७१. २८६ ; ७१.

२८७; ९१. २८८; २८९; १०५.२९३

१२१५१६१७२१२३२५ २१२०

२१२५ ३६६१७३१६१९२३ ३७

१०१५१८२२ २६१७७६१९ १३

शिवा १२१५२१२५ ; १२५. ८१२

१३ ; १३०.३००; १३७. २०२२

३.१५. २०२३ ; ३०५; २३. १०१५

२० ; २५. ३०६; ४२.३०९; १३२.

३२१; १४०.३२३; १५५. १३२२ ; ३२५

१२ ; १५६.३२५; ११९२५१७ ; ३२७;

१६३.३२७;

४.२०.३३०; ५५.३३२; ५९. ३३२;

६०.३३२; ६२. ३३२; ६५.३३३; ९०.

३३५;

५.१.१.१९६; २. ५६१७७१५१९ ; ९.

३३९; ३६०; १३.३४२; २०. ३४५;

२२.३४६; २५.३४७; २८.३४८; ५९.

११०१२१३१७१९ ; ३५७; ११५.

३६३; ३६५; ११९.३६६; २१५१७७

२२ ; ३६८; १२१.३७०; १२५.३७१;

२।५।२६
 १३५; १४३.१३६; १७७.१३८; १९७.
 २०।२१।२१
 १३९ ;
 ३.१०.१४४; १३.१४५; २५.
 १६.८ ५।६ ८।१०।११।२२।
 १४७; १४८; ३४.१५०; १५१
 २६ ४।९।१०।२।२५ १२।१९
 ; १५२ ; १५३; ३७.
 १५५; ३५. १२।१२।१२ ; ३७. १२।१३
 १५५; १५५ ; ३७. १५६;
 ४२. ३।१३।१५।१६ ; ४३. २३।२४ १।७
 १५८ ; १५८; १५९;
 ४६. ८।१४।१६।२० ; ४६.१६१; ५०.
 ६।१३ १४ ११ ११
 १६२; ५९.१६३; ६१.१६४; ६२.१६५;
 ११।१६।१६।२५ १।३ २।४
 ६६. १६५ ; १६६; ७३.१६९;
 ७४.१६९; ७६.१६९; १७०; ८२. १७० ;
 १७१; ९३-११६.१७२; ११२. २२।२३।
 २३ ; १२४. १६।१७।१९
 ; १३९.१७७;
 ४.१.१७८; १८०; २.१८१; ३.१८१
 १९ ; १३.१८२; १८३; १४. २३।२४
 १०।११ २२ ९।१३।१४।२१।
 १८४ ; १६.१८४; १९. १८५
 २२।२३ १।२।६।८।१२ ७।९।१७।
 ; १८६ ; २२. १८७
 २०।२३ ३।९।११।२१ ६।१०।१६।१८
 ; १८९ ;
 १९।२१ ८।१२।१७।१७ ४।५।१६।२०
 १९० ; १९१ ; १९२ ;
 २।५।१६।१८।१९ १।१।३।४
 १९३ ; २३. १९४ ; ३४.
 १४।१६।१६।२४ १५।१७।१८ ४
 १९५ ; ४२. १९६ ; १९७;
 ४६.१९९; ४७.१९९; २०० ; ४८.
 १५।१७।१९।२०।२२ २।४ ११।१६।
 २०० ; २०१; ४९. २०१
 २० ; ५२.२०३; ५६.२०४; ६२. १३।१५।
 २०५ ; २०५
 २० ५।६।६।६।२।१।२६ ७।९।१०।
 ; २०६ ; ७४. २०८
 १२।२३ ३।११ १
 ; ८२.२१०; ८७. ३।४।५।
 ६ ; ८९.२१२; ९३.२१२; १०१.२१३;
 ३।५।६ १४।२० २४।२७
 २१४; १०४.२१४; ११०.२१६ ;
 २१७; १२०. १।४।६।१०।१५।२४
 २१८ ; १२१.
 ५।५।७ १।२।३।७ १४।१९
 २१९ ; १२३. २२० ; १३०. २२१;
 २।६।१०।१३ १९ ११
 २२२ ; १३२.२२२; १३५.२२४

११ ; १४८.८।११ १२
 ; १४८.२२७; १४९.२२८; १५३.
 ८।९।१० ५।५ १०।१३।१९ ७।१०
 २२९ ; १६१. २३१ ; १६३.
 १।४।५।७ १७१.२३४;
 २३२ ; १७१.२३४;
 ७.१.१.२३७; २३९ ; २४०; २.
 १५।१५ १२।१७।२० ६. ३।५।१४
 २४१; ३. २४२ ; ६. २४३ ;
 ९. १४।१८ १३।१६।१८
 २४४ ; १२. २४५ ; १४.
 ११।१५ ७।८ २१.२४७; २३.
 २४६ ; १८.२४७; २१.२४७; २३.
 २४८; १।८ १४
 २४९; २४९; २६.२५०; ३०.
 ९।१०।११।१३ ३३.२५२; ३६.२५४;
 २५२ ; ३३.२५२; ३६.२५४;
 ३७.२५५; ४०.२५७; ५०. २१।२३
 २५७;
 १।५।८ १५।१९ १५।१९
 २५८; ५४. २५९ ; ५८.२६१; ७२.
 २२ १।७।१२।१२६ १०।१३।१४
 २६३; २६४ ; २६५ ; ७३.
 ७।९।२२ १८
 २६५; २६६ ; ७७.२६८; ७८.२६९;
 १२ २१ ५।१६ २४
 ८०.२६९; ८२.२६९; २७० ; ८४.२७०;
 ९०.१३ ७।१४।१५।२३ २५।२६
 १०.२७२; ९६. २७३ ; २७३ ;
 ७।७।२५।२६ २।३।८।१०।११
 २७५ ; २७६ ; १०२.
 २७७;
 १०।११।१२ ९।१०।२६
 २७९ ; २८० ; ३.
 २८१; ५. १२।१५।१६।१८ १९
 २८१ ; ८.२८१;
 १७।२० १८।१९।२३ २।६।१६।
 २८२; १०. २८३ ; २८४
 २२।२३।२४ १५ ७
 ; २८५; १३.२८६; २८.
 १०।१४ १२।१३ ९।१५
 २९० ; ३५. २९१ ; ३६.२९२; ३७.
 ५।७।८।९।११।१५।१६।१६ ११
 २९४ ; ४७.२९६;
 ५८.२९७; ६२. १५।२२ ११
 २९८ ; ६३.२९९; ६७.
 ५।७।१०।१८ ३।५।५।३।९ १९
 ३०० ; ३०१ ; ७०.३०१;
 ८०.३०३; ८२. ६।११।१३।२१
 ३०३ ; ८४.
 ३०४; ९८.३०५; ३०७ ; १००.
 १०।१४।१७ ३।५।८।१०
 ३०८ ; १०१. ३०९ ; १०२.
 १४ ७।१२ १०।१२।१३
 ३१०; १०६.३११; १०७. ३१२ ;
 ११४.३१३; ११५.३१४;
 ३१६; १७ १४ १।२।४।६
 ३१७; ३१८; ४. ३१९ ;

४.१.१८०; २२.१८८; १६९; १३०.
 २२२; १६१.२३१;
 ७.१.१.२३६; २३७; २.३.२८०; १०.
 २२३; ३.३.३१७; ३१८;
 ८.२.२.३८७.
 प्राप्नोतु ३.३.१६१.१६६.
 मा प्रापत् १.४.२७.३२८.
 प्रापयति ६.४.२८.२०१; १५५.२३०.
 अवाप्यते ५.१.३८.३५१.
 प्राप्यते ५.३.५५.२१२; ७.२.२२.
 २६६.
 व्याप्यते १.१.५७.१७२.
 परिसमाप्यते १.१.१.२१.
 आमुहि ६.४.१०६.५१५.
 प्राप्नुवन्ति १७; १८; ५१; १.१.३.
 २०१८; १२.६८; २७.११६; २८.११७;
 २९.११९; ५०.१२०; १२२; ६१५५; ५१.
 १२६; ५६.१२०; ५७.१२२; १२८; ६२.
 १६८; ६३.१६८; १६९; ७२.१८३; २.
 ९.१६६; ५१.२२७; ३.१२.१६१९;
 २।५।११९; ६०.३।३।१७; ४.६०.३२२;
 २.१.१.३६६; ५१.३६५; ३.१.२२;
 ५०.२६३; ४.३२.२८१; ८५.७।७।१०;
 ३।३।७
 ५०२;
 ३.१.३१.२१; ३३.१८।२५; २२.
 १७
 ५२; ६७.२१; ९१.९।९।१०; १२।१५;
 ३.१३२.१५९;
 ४.१.११२.२५६; २५७; १६५.
 २६७; २.३२.२७६; ९२.८।१२।१८;
 २६१; १०२.२१२; २६६; ३.२.२.

३०६; १३२.३।३१; १५६.३२५;
 ५.२.१५.३२९; ३.५.२०३; १०.
 २०२; ६६.२०२२; ७२.२१३;
 ६.१.२५.३३; १०।१२; ३६;
 ७१.५०; १२७.२९; २.३३.१२५; ३.
 ३२.११।१२।२।२७; ४.६२.२०७; १३०.
 १६।१७।२।२।२५; २२२;
 ७.१.१२.८।१२।१३; ३२.२५३; २०.
 २५७; ७२.२६७; २.९८.३०६; ४.८३.
 ३५८;
 ८.२.१.१७।१९; ६.३।१२.
 इत्सन्ति ६.१.५.२६; ९.१५.
 ऐत्सन् ६.१.५.२३; ९.१५.
 आप्° (धा.) ६.१.१.१२.
 आपण २.२.६.२११; ४.२.१०२.२१६.
 आपणिक ४.२.१०२.२१५; ५.४.१३५.२३.
 आपणीय २.१.१.३६०.
 आपत्य ४.२.८९.२२२; २५२; १६३.२६६.
 आपत्यग्रहण ४.१.१६.२०९.
 आपत्यस्य च तद्धितेऽनाति (पा. सू.) १.१.
 ५७.१५१.
 आपद् ३.३.१०८.१५५; ३.१.१३.२३.
 आपन्न ११; १.२.२२.२१६; २.२.२.२०९;
 ४.२६.२७८.
 °आपन्न २.२.२.२३.
 °आपन्न° २.४.२६.२७८.
 आपन्नजीविक १.२.२२.२१५; ४.२६.२७८.
 आपन्नजीविका २.२.२.२०९.
 आपाटलिपुत्रक २.४.८३.२६९; ६.४.२२.
 १६२.
 °आपि° (पा. श.) ७.२.१०.२६५.

आपिङ्गल २.२.१८.११८.
 आपिशल (प्र.) १२; ४.१.१८.२२१२३.
 आपिशल ६.२.३९.१२१.
 आपिशला ४.१.१८.२३.
 आपिशालि ४.२.४५.३१४.
 आपीन ६.१.२८.२८; ३७. १११५१७१७७.
 आपुक् (आ.) ३.१.२५. १९१२२२३; १.
 आपुग्वचनसामर्थ्य ३.१.२५.३१.
 आपुट् (आ.) ३.१.८५.३१.
 आपूपिक ४.१.८५.२३३; २.३६.२७९; १०४.
 २६६.
 आपृच्छन् (अ.) ३.१.१२३.८२; ७.१.३७.
 २५३.
 आपोऽन्यतरस्याम् (पा. सू.) १.१.५७.१४६.
 आपृच्छन् (पा. सू.) ७.४.९३.३६०.
 आप्त ६.१.२०५.११८.
 आप्ता ६.१.२०५.११८.
 आप्तव्य १.२.७१.२५०.
 आप्ति ३.३.९८.१५१.
 आप्तुम् (अ.) ३.१.८.१९.
 आप्यान ६.१.२८.२८.
 आप्रीतमायवक ४.२.१०४.२६८.
 आप्रीतमायु ४.२.१०४.२६८.
 आपन्त १.३.१.२५३; २.४.३०.४८०; ४.१.
 १.१६५; ६.१.८५.६३.
 ०आबन्त ४.१.१.१९४; १९५.
 आवादि ३.३.९८.१५१; १५२.
 आव्यहण १.४.३.३१२; ४.१.१.१९३; ६.३.
 ६६.१६६; ७.३.११३.३१२.

०आव्यहण १.१.५६.१३८; १३९.
 ०आवृविधि ६.१.८५.६३.
 आभाच्छास्त्र ६.४.२२. १२१७२.
 आभिजित ५.३.११८. १३११४.
 आभिजितक ५.३.११८.४२६.
 आभिमुख्य १.३.७२.२६३; ४.३२.३३०; २.
 १.५१.३६३.
 आभिमुख्यमात्र १.३.७२.२६३; ४.३२.३३०.
 आभिरूप्य २.३.१८.४५२.
 आभीक्ष्य १८; १.२.४५.२१९; ३.४.२४.
 १८१९; १७३; ८.१.४. २५२६; १२.३३०.
 ०आभीक्ष्य ८.१.२७. ८१७१५.
 ०आभीक्ष्यग्रहण ८.१.२७. ८१७१५.
 आभीक्ष्ये (पा. सू.) १.१.४. १०७.
 आभीर (जा.) १.२.७२.२५२.
 ०आभीर (जा.) १.२.७२.२५२.
 आभ्यन्तर ८.१.७०.३२१.
 आभ्यात् (पा. शा.) ३.१.६. २४२४.
 आम् (प्र.) १.१.७.५९; २७.२८; ३९.९८;
 ६३.१६८; ६७. १६१९१९९;
 १७३;
 २.४.८१. १०१२१;
 ३.१.११.२१; २२.२६; ३१.२२; ३६.
 ३२; ५१.१११; ६१.१३; ३८. १८१२१;
 ४.१.७८. १८१२१;
 ६.३.१३९.१३६; ४.१. ११०११०; ३०.
 १२१२११५१६; १३०. १६१६१७११८;
 ७.१.१.२३९; ३३. १६१६१७१२४;
 ८२. १११११२११५११५१२४; ५६.२६०;
 ५४.२६९; ८१.११२११५; ३.११६.६१२;
 ८.१.५५.३३७; ७.१.३८२.
 ०आम् (प्र.) ७.१.५४.२५९.

आम् (आ.) १-१-५६. ^{२११२२२३}_{१४०}; ^{१५}_{५७.१४८};
६२.१६४; २.६.१९४; ७.१.९८.२७६.

°आम् (आ.) १-१-६२.१६३.

आम् (आदे.) २-४-४९.४८६.

आम् (अ.) ८-१-१.११४; ^{१११४}_{५५.३७८}; ७२.
^{१७}_{३८२}; ^{१९१९१९}_{३८३}.

आमः (पा. सू.) १-१-३९.२६; २-४-८१.१६६;
३-१-४३.४९.

आम एकान्तरमामन्त्रितमनन्तिके (पा. सू.)

८-१-१.३६४; ७२.३८२.

आमन्त २-४-८१. ^{१६१७१७२१}_{४९६}; ^{२३}_{४९७}; ३-
१-४०. ^{४२०}_{१७}; ^{१५१६}_{४८}; ६-२-१३९.१३५;

८-१-७१.३८२.

आमन्त° ६-४-५१.२०२.

आमन्त्रण (पा. श.) ३-१-१०७.८५; ३-१६१.
^{१२१३१४}_{१६५}; ^{५६१८}_{१६६}.

°आमन्त्रण (पा. श.) ३-३-१६१.१६५.

आमन्त्रित (पा. श.) २-१-२.३७५; ३-४६.
^{४६१}_{३८३}; ८-१-५५.३७८; ७२. ^{२११२४}_{३८२};

^{३१६१८}_{३८३}; २-१०७.४२२.

आमन्त्रितकारक २-१-२. ^{७१८}_{३७५}.

आमन्त्रितानिमित्त २-१-२.३७५.

आमन्त्रितस्य च (पा. सू.) १-१-६३.१६५;
६-१-२०४.११०.

आमन्त्रितस्वर १-१-६३. ^{१६१२०}_{१६५}.

आमन्त्र्यमाण १-४-४९. ^{२०१२२}_{३३२}.

आमय ५-२-१२२.३९२.

आमयाविन् २-३-१३.४५०; ५-२-१२२.३९२.

आमलक (फलम्) १-१-५८.१५३; ५-१-
^{२५}_{५९९.२६६}.

°आमलक २-४-१२. ^{१६१९}_{४७५}; ^२_{४६}.

आमलकशब्द ४-३-१६३. ^{१५१९}_{३२७}.

आमलकादि ५-३-११९.३६६.

आमलकीज ६-२-८२.१३२.

आमात् ३-२-६९.१०८.

आमादि ५-४-७.४३५.

आमिक्षात्रत ^{१४}_८.

आमिक्षीय ५-१-२.३३७.

आमिक्ष्य ५-१-२.३३७.

आमिष्र ५-४-३६. ^{६१५}_{३५५}.

आमिष्र ६-१-८५. ^{१२१२}_{५९}.

आमिष्रत्व ६-१-१. ^{१३}_{५९}; ९. ^{१८१९१२०}_{१५}; ८५.
^{१३}_{५९}.

आमिष्रीभूत १-२-३२.२०३; ६-१-९.१५.

आमिष्रीभूतत्व १-२-३२. ^{१३१५}_{२०८}.

आभि सर्वनाम्नः सुट् (पा. सू.) १-१-२७.
१६.

आमुष्यकालिका ६-३-२१. ^{२३१२३}_{१४६}.

आमुष्यपुत्रिका ६-३-२१. ^{२२}_{१४६}.

°आमुष्यपुत्रिका ६-३-२१. ^{२२}_{१४६}.

आमुष्यायण ५-४-३०. ^{१२}_{४३२}; ६-३-२१. ^{२२}_{१४६}.

आमुष्यायण° ६-३-२१. ^{२२}_{१४६}.

आस्यहण ६-४-३. ^{१६३}_{१६३}; ७-१-३३. ^{१७}_{२५२}.

आस्रातिन् २-३-३६. ^{४५८}_{४५८}.

आस्राय ४-३-१२०. ^{३५९}_{३५९}; १३१. ^{६१२१}_{३२०}; ५-२
^{५९}_{३८६}.

°आस्राय ४-३-१२०. ^{३५९}_{३५९}.

आस्रायशब्द ५-२-५९. ^{५१३}_{३८६}.

आस्पत्यय १-३-६३. ^{२९०}_{२९०}.

आस्पत्ययवत् १-३-६३. ^{२१५}_{२९०}.

आस्पतिषेध ७-१-८२. ^{२६९}_{२७०}; ^{२७०}_{२७०}.

आम्बरीषपुत्रक ४-२-५२. ^{१६}_{२८२}.

आयुष्मती ८.२.८३.११६.
 आयुष्मत्पुरुष ७; १.१.१.१००; ३.१.२५३.
 आयुष्य ५.१.१११.३६२.
 आयुस्त्र ६; १.१.५९.१५६; ३.१.३४.१४; ५.
 ४.७७. १७१९८१९८; ६.१.३२.११९०.

°आय्य° (प्र.) ६.४.१५१.२०२.

°आर् (आदे.) ६.३.३३.१४९.

आरक्क (प्र.) ४.१.१२०. १३११४; १३०.२५९.

आरकन् (प्र.) ५.२.१२२.३९९.

आरग्वचन ४.१.१३०.२५९.

आरडघ ४.३.१५६.३२६.

आरण्य ५; ४.२.१०४.२३३; १२९.२९९.

आरण्यक (प्र.) ४.२.१२९. १७१७१७७१७१
 १८१९८१९९

आरब्धव्य ६.१.१०२.७६.

आरभमाण १.४.३८.९५; ४.१.१०५.

आरभ्य (अ.) २.१.४७.३९९.

आरभ्यमाण १.१.३.३३; ६.५६; ५६.१३५;

५७. ११११२; २.२.२०.४१६; ४.२६.

४७६; ३.४.११०.१८३; ५.३.५८.४१७;

६.१.३७.३१; ८०.४४; १५८.९८; २.

८०.१३३; ४.२२.१९०; ७.१.२.२१२;

२.१०२.३१०; ११७.३१५; ८.३.६१.

४१९.

आरभ्या ३.२.१२७.१३५.

आरभ १.१.१५.७२; १८.७२; ४९.११८;

६७.१३३; १७३; २.१७. २३१८५; ५२.

२२३; ६.४.२४; ३.१२.२७४; १४.

२२८; ६५.२१३; ४.१५.३९९; ३२.
 १११; १०८.३१५;

२.२.२५.४२८; २८.४२९; ४३०; ३.
 ३.४४५;

३.२.६९.१०८; ८७.११२; १२३.
 १०१११; १७८.१३५; ३.७.१४०; १०.१४०

१४; ११.१११; ३६.१६८; १३१.१५८;
 १३६.१६९; १६३.१६६; ४.१९.१७२;

४.१.१५.२०८; ३०.२१३; ५.४.२२३;
 ७९.२३३; २.४५.२८१; ३.२५.३०७;

६.१.१६.२४; १२८.९०; १३०.१२;
 २१५.११३; २.५२.१२९; १८६. १६१८;

३.३.१.१५०; ४२.१५७; ४.१४२.२२५;
 ७.२.२६.२३३; ४७.२१०; ५२.

२२३; ६३.२९९; ६.४.२२३; ६७.३००;
 १०२.३१०; ३.४७.३२६; ९५.३३३; ४.

६७.३५५;

८.१.४६.३७५; ३.१६.४२३; २०.
 ४२७; ५६.४३८; ६.४.४२२; ११०.

४.१.१.३२.४६१.

आरम्भण १.२.६.४.२४; २.१.१५१.३९३;
 ४.१.९२.२४; ५.१.५९.३५७.

आरम्भणादि १.२.६.४.२४; ४.१.९२.
 २१६; ५.१.५९.३५७.

आरम्भपूर्वक १.४.११०.३५७.
 आरम्भसामर्थ्य १.४.१. ५११५१२६; ८१९८

२७ ७१६१२३१२५; २.१.२०.३८२;
 २९९; २.१.२०.३८२;

४९.३९३; २.२.४.४२०; ४.१.११२.
 ८१३१६१२३; ५.१.१२५.३७१; ६.४.

आरम्भानपथर्ग ३.२.१२३.१२३.
 आरवत् ५.१.२.३३८.
 आरा (शि. वि.) ३.३.१०४.१५३.
 आरा° (शि. वि.) १.१.४७.१९३; ४.२.३०८;
 ६.१.७१.५०; ८.५.६३.
 आरात् (ग्रा.) ४.२.१०४.२९३.
 आरात् (अ.) ४.२.१०४.२९३; ८.२.२३.
 २.१.
 आरातीय ४.२.१०४.२९३.
 आरात्का ४.२.१०४.२९३.
 आरात्की ४.२.१०४.२९३.
 आरात्रिविद्वांस ३.१.२६.३५.
 °आरादि २.३.५२.५५.
 °आरि (प्र.) ५.३.२२.४०७.
 आरीहणक ४.२.१०४.२९३.
 आरीहणकीय ४.२.१०४.२९३.
 आरुणिन् ४.२.१०४.२९६.
 आरुह्य (अ.) २.३.२८.४५५.
 आरूढ २.१.२४.५१५.
 आरूप १.२.६९.२५०.
 आरैगु ६.४.७४.२०९.
 आरोग्य ६.४.१६१.२३१.
 आरोहव्या २.१.२६.३८२.
 आरोह्यमाण १.३.६७.२९३.
 आरोहित ६.४.१७०.११११.
 आर्ति ३.३.१०४.१५३.
 आर्त्विजीन् १३१३; ५.१.७१.३५७.
 आर्थ १.१.४९.१९६.
 आर्थिक° ५.२.१३५.४०३.
 आर्द्र १.१.६२.१६२; ७.१.३९.१६१९;
 ६.३६५; ८.२.

आर्द्रगोमय ८.४.३८.४६३.
 आर्धधातुक (पा. श.) १.१.४.५९; २०.७३;
 २१.७६; ५१.१२९; ६३.१६९; २.४.
 १५१६१२०;
 १९३ ;
 २.४.३५.४३३;
 ३.१.३१.४५१७१५१५१५१६१९१
 २२ १६१६१७ ; ३४.४४; ४३.५०;
 ;
 ७८.६३; ८०.९२; ४.११०.१८७;
 ६.१.९१.३२; ४.२.२.१२२ २६;
 २३ ५६१८११११९ १९९ ; ६२.२०५
 २५१२१ ; ६.२.०७; ७.२.१५;
 ११०.
 ६११११७ १०
 २१६ ; २१७;
 ७.२.३.२८०; ८.१४२४२५ ; ३५.
 ३६१; ३७.१९४ ; ६७.३००; ८०.
 ३१.
 °आर्धधातुक १.१.३.२६; ३५५५ २१३;
 ५.५५; ४६.११५; ३.१.९.२०; १३.
 २३; २७.३७; ७८.६०.
 °आर्धधातुक° १.१.३.१५; ४७.
 आर्धधातुकग्रहण १.१.४.५९; ५.५५; ७.२.
 ८.२८२ ; ३५. २३६१७
 २९१ .
 आर्धधातुकत्व ३.१.६६५; ६.४.५२.२०३
 ११ ; ६.४.२०७; ८.७.२११ .
 आर्धधातुकनिमित्त १.१.४. ४६१७०१११ ;
 ७७७ ; ३.१.८०. १११४
 ५२ ; ६२ .
 आर्धधातुकविशेषण ७.२.३५.२९१.
 आर्धधातुकविषय २.४.३५.६१; ३.१.३१.
 १८१९८
 २१ .
 आर्धधातुकसंज्ञ ३.१.७.१३.
 आर्धधातुकसंज्ञा १.४.१.३८२; ३.१.७.१३;
 २.

९.२०; १३.२३; २७.३७; ७८.६०; ९१.
८१९
७३; ४.११०.१८७; ११४.५५५५

आर्धधातुकसामान्य १.१.५६.१४०; २.४.
३५. ९१४१५५
४८३; ३.१.४३.५०; ९७.८१९;
७.२.१०.२८५; ४.८.३४७.

आर्धधातुकस्येड्वल्लादेः (पा. सू.) १.१.६.
१२; २.१.७८; ४.६.११३; ६.४.६२.२०६;
७.२.३७.२१३; २१४.

आर्धधातुका २.४.३५.४८४.

आर्धधातुकाधिकार ६.४.४६.११८; ६४.
२०३.

आर्धधातुकाश्रयत्व २.४.३५.४८३; ४८४.

आर्धधातुकीय १.१.५६.१४०; २.४.११३;
३.१.४३.५०; ७.२.१०.२८५; ४.९.
३४७.

°आर्धधातुके वा (पा. सू.) ३.१.३१.१०१
१११११

आर्धधातुकोपदेश १.१.५१.१२१; ६.४.२२.
१८८.

आर्धमात्रिक ६.१.१३१.११.

आर्धमासिक ४.२.१०४.२११.

आर्धिक ५.१.२५. १७१७
३४७.

आर्य २६१२७
९.

आर्य° ४.१.४९.२२१.

आर्यनिवास २.४.१०.४७५; ६.३.१०९.१७४.

आर्ययूना ८.४.११.४५६.

आर्यशिर ६.४.३४.११५.

आर्या ४.१.४९.२२१.

आर्याणी ४.१.४९.२२१.

आर्यावर्त (दे.) २.४.१०.४७५; ६.३.१०९.
७७४.

आर्ष ५.१.१३. ११११९
३४२.

आर्षिक ४.२.१०४.२११.

आर्ह ५.१.१९.३४१; ५८.३५३.

आर्हन्ती ५.१.१२४.३७१.

आर्हन्त्य ५.१.१२४.३७१.

आर्हादगोपुच्छसंख्यापरिमाणाद्वक् (पा. सू.)
५.१.२०.३४५.

आलब्ध २.१.५७.३११.

आलब्धव्य १.१.१.४२; ४४. १९११९; १८११९.
१०४; १०५.

आलमर्थ्य ३.३.१३२.१५१.

आलम्बन ८.३.६७. १८११८.
४४३.

°आलम्भन° १.२.६४.२१५; २.१.५१.
३१३; ४.१.९२.२४६; ५.१.५९.३५७.

आलभ्या ७.१.६५. १०१११११
२६२.

आलस्य ३.२.५.११५.

आलिङ्गन ३.१.४६. ५११११९.
५४.

°आलु° (प्र.) ६.४.५१.२०२.

आलुच् (प्र.) ३.२.१५८. ११११३१११६.
१३४.

आलूनविशीर्ण ८.१.१.३६३.

आलूय (अ.) २१.

आल्लोप ६.१.१७. १११०११२१२४; ११.३२;
४.२.२.१८९; ४.१.११२; ११९.

आल्लोप° १.१.५९.१५७.

°आल्लोप ६.१.९१.३१२; ४.२.२.११०; १११.

°आल्लोप° १.१.५९.१५७.

आव् (आदे.) ८.२.६.३९०.
११

°आव् (आदे.) १.१.५७.११६; ३.१०.२६८;
२६९; ६.१.४५.३७; ४.२.२.११२; ७.३.
३. १४११८.
३१८.

°आव्° (आदे.) १.१.१२.६८; ४.२.३०८;

६१९; ६.१.१२.१७; ६९.४९; ८.२.६.
३१२.

°आव (आदे.) ७.२.९८.३०६.

आव (वै. श.) ७.१.३९.२५६.

आवः (वै. श.) ६.४.७४.२०९.

आवचन १.१.८.२३३३.

आवक्ष्य ४.१.७५.१६१६.

आवक्ष्यशब्द ४.१.७५.२२८.

आवक्ष्या ४.१.७५.२२८.

आवक्ष्यायनी ४.१.७५.२२८; १८.२१०.

आवनान्त १.४.५६.३१४.

आवन्त्य (मा. वि.) ४.१.१७०.२६९.

आवपन ४.१.३.११९९; ८.३.३३.४३०.

°आवपन° ३.१.२२.२६८.

आवर्तिनी १.१.१.४०.

आवश्यक २.१.५७.३१९; १२५.१३१३१६;

४.२.५९.२८३; ९४.३९१; ५.३.८६.

४.२.६.

आवसथ १.२.१.१९२; २.३.३५.४५७.

आवसथात् (पा. सू.) ४.४.९१.३२५.

आवादेश ५.३.५.४०३; ६.१.१०८.८४; ७.४.

१.३.१६; ८.२.६.३१३.

°आवादेश १.१.५८.१५३; ५९.१५७;

६.१.२.१३१५.

आवाय ३.३.१२१.१५५.

°आवाय ३.३.१२१.१५५.

आवाह ३.३.१९.१४५.

आविक ४.१.८८.२३०; २.६०.२१२१;

१३१.३२०; ५.१.७.३३९; २८.३३८; ६.

२.११.१२४.

आविकशब्द ४.२.३०.२८३.

आविकृत्तेः १.४.२३.३२५.

आविध ३.३.५८.१५०.

आविष्टलिङ्गा १.२.५२.२२८; ६.४.२४५.

आविष्ट्य ४.२.१०४.२९३.

आवृह ३४.

आवृतत्व ४.१.३.१९७.

आवृत्त ५.४.१९.२१२२.

आवृत्ता २.२.५.४०९.

आवृत्ति २३१२४; ५.४.१९.१२१३१२१; ४३३.

आवृत्तितः (अ.) २५१७५.

आवेवक ७.४.२.१११३.

आवेव्यक १.१.६.५५.

आवेव्यन १.१.६.५५.

आव्याधिनी ६.१.९.१९; ८.२.२५.१११२.

आशंस ३.३.१३३.२०१९.

आशंसा ३.३.१३२.१५८; २।३।४।७।८।९।१०।११।१२।१३।१४।१५।१६।१७।१८।१९।२०।२१।२२।२३।२४।२५।२६।२७।२८।२९।३०।३१।३२।३३।३४।३५।३६।३७।३८।३९।४०।४१।४२।४३।४४।४५।४६।४७।४८।४९।५०।५१।५२।५३।५४।५५।५६।५७।५८।५९।६०।६१।६२।६३।६४।६५।६६।६७।६८।६९।७०।७१।७२।७३।७४।७५।७६।७७।७८।७९।८०।८१।८२।८३।८४।८५।८६।८७।८८।८९।९०।९१।९२।९३।९४।९५।९६।९७।९८।९९।१००।

१२।१४.

आशंसा° ३.३.१३३.१५९.

आशंसावचन ३.३.१३३.१५९.

आशंसायां भूतवच्च (पा. सू.) ५.३.६७.४२०.

आशङ्का ३.१.७.१४९.

आशा १.१.५७.१४१५।१६।१७।१८।१९।२०।

२०; ६.१.७७.११५।१६।१७।१८।१९।२०।

°आशा° ६.३.९९.१७३;

आशापति ४.१.३४.२१४.

आशापत्नी ४.१.३४.२१४.

आशास् (धा.) १.१.६२.१६५; ६.४.३४.

१९५.

आशास् मान ६.४.३४.२२२४.

१९५.

आश्रीयमाणा १.१.५७.१२९; १५०.
 आश्व ४.३.१२०.३१८.
 आश्वत्थी: २५.
 आश्वभिधायिन् १.१.७०.१८५.
 आश्वरथ ४.३.१२०.३१८.
 आश्वलक्षणिक ४.२.६०.२८४.
 आश्वायन (मा. वि.) ४.१.९८.२५३.
 आश्विक १.१.७०.१८९.
 आषाढीय ४.३.३४.३०८.
 आष्टक ४.२.१०४.२९८.
 आष्टकीय ४.२.१०४.२९८.
 आष्टमिक १.१.५८.१५४; ७.३.५९.३३२; ८.
 १.५७.३३९.
 आस् (धा.) १.१.६७. १७/१७/१७
 आस्ते १.३.७८.२९३; ४.५१. ३/३/३;
 ५२.३३८;
 २.३.१. ८/८/१८ ; ४६. १३/१३ ; ३.१.
 २६. १०/१४ ; २.१२६. २/३/१७/२० ;
 १३५.१६१; ४.६९.१८०;
 ४.३.२५.३०७;
 ६.१.१८.११२;
 ७.२.३५.२११;
 ८.१.१२.३६९; ३.२९. १६/१६ ; ३२.
 १९/१९/२० .
 आस्ताते १.१.१२.११; ६.१.८५.६२;
 ८.२.६. १८/२२/२३ ; ८९.४१५.
 आसते १.१.१२.११; ५०.१२३ ; ४.
 ९.३१५;
 २.३.३६. ८/९ ;
 ३.१.८५.६४;
 ६.१.७०.१६; ८५.६०;

७.१.७७.२६८;
 ८.२.६.३१२.
 अध्यासते २०. अध्यासीत २०.
 आसयति १.३.६२.२८९; ८६.२६५;
 ४.५२.३३८.
 आसय २.२.६.४१२; ३.१.२६.३३.
 आसिष्यते ३.१.६७.५७.
 आसिष्यत ३.३.१३९.१६३.
 आस्यते २.३.५. १४/१५/२१ ; ३.१.
 ६७. १६/१६/१६ ; ५७; ९४.२३; ५.४.
 २१.१७२; ६.१.१३५.१३; ८.१.७०.
 ३२९.
 आस्यन्ते ३.१.६७.५७.
 आस्यताम् १.१.५०.१२३.
 उपास्यते १.१.२२.३१; ३.१.९४.८३;
 ६.१.१३५.११; ४.१.४.१८४; ८.१.७०.
 ३२९.
 आसिषिषते १.३.६२.२८८.
 आसक ३.१.१३२.११; ३.१०.११०.
 आसङ्क्तव्य ३.१.३०.३२.
 आसङ्कुम् (अ.) १३; १.१.४९.११९; ३.१.
 ३०.३८; ४.१.९८. २/२/२१.
 आसज्य (अ.) १.१.१.३९; ४९.११९; २.१.
 १. १२/१२
 १. ३६६.
 आसज्जन १.१.२. १८; ७.१.१८.२४७.
 आसन २.२.११.११; ३.१.४४.२८; २८.४५५;
 ३.१.७. १३ ; ६.४.१७२.२३५.
 आसनक्रिया ३.२.१२६.१२८.
 आसतमाध्यायपरिसमाप्ति ६.४.१. २/२/१९.
 आसहस्र २.४.८.४७.
 आसाद्य (अ.) २.१.१.३६५.

आहतप्रकरण ५.१.७७.३५८.
 आहत्य (अ.) ६.३.२. १५।१५.
 आह्ये (विष) ४.१.९३.२५०.
 आहो (अ.) १.१.१५.७१; १८.७३; २.४.
 ५६.२८८; ६.३.१५.१२५; ८.१.७२.
 १६।१६।१६
 ३८३ ; ३.३९.२३३.

आहो उताहो चानन्तरम् (पा. सू.) ८.१.
 २७.३७६.

आहोपुरुषिकामात्र १८; ७.२.६७.३००.

आहोस्वित् (अ.) १३।१२ ८।१२ २ ; १०; १५
 ३०;

१.१.१.३७; २.२; ३.१५; ४.५१; ७.
 १८ २७ १५ ७८ ७५; ११.६३; २०.७५; ७८
 ५६; ५७; ५८; ११.६३; २०.७५; ७८
 २७.९०; ३९.९६; ४१.१००; ४२.१०२;
 ४५.१३१; ४७.१३।१३ ५०.१२३; १२२;
 ५१.१२५; १२७; ५२.१३०; ५६.
 १३५; ५७.१२७; १२९; ५८.१५१; ६७.
 ११।२७ ७०.१८०;
 २.२.१२३; ११.१२७; २६.२०२; २८.
 २०२; ३३.२१०; ४५.२२०; २२१; ४७.
 २३३; ५२.२२८; ६८.२२०;
 ३.१.२५८; ९.२६५; २६६; १०.२६८;
 २७१; १२.२७५; ६२.२८७; ६७.२६१;
 ४.१.२१६; ३.३१२; २१.३२२; ३७.
 ३६१; ५१.३३२; १५; ५२.३३६; ५७.
 ३५१; ६२.३२३; ८०.३२५; १०१.३५०;
 ३५१; १०८.३५०;
 २.१.१.३५९; ३६३; ३६३; ३६२;
 ३६५; ३७५; ५२.३६६; ५३.३६७; ५५.
 ३६७; ६.२११; १२.२१२; १७.२११;
 २९.२२२; ३२.२३५; २३६;

३.१.२०; २२; ९.२८;
 ४.१.२७३; १२.२७६; २३.२७५; ५४.
 २३६; ६६.२९३; ८१.२९६; ५००;
 ३.१.२.१३; २६.३१; ३२; ५६; ४०.
 १७; ८७.३।१३; ९०.७१; ९१.७५; ९२.
 ७२; ८०; १२५.२३;
 २.५२.१०५; ११८.१२१; १२२.१२५;
 १२७.१२८;
 ३.९२.१५२; १६१.१६५;
 ४.२१.१७२; २२.१७३; ६७.१७९;
 ११०.१२७;
 ४.१.१.१६१; ३.१९८; ६.२०१; ६३.
 २२५; ७८.२२९; ८३.२३५; ८७.२३८;
 ८८.२३९;
 २.३२.२७६; ७०.२८६;
 ३.१५६.३२५;
 ५.१.१.३३६; २.३३८; १९.३११;
 २८.३२८; ७६.३५७; ११९.३६६; १२५.
 ३७१;
 २.९२.३२९;
 ३.५५.२१२; २१५; ७२.२२२;
 ४.७२.२३९; १५२.२२२;
 ६.१.१.२; २५; ९.१३; ४५.३२; ३५;
 ८५.६०; ८९.६८; १०२.७२; १०३.८३;
 १६१.१०२; १६२.१०२; १०६; १८२.
 १०९; ११०; १८६.१११; २१५.११७;
 २.१२३.१३६; १९७.७३६;
 ३.१०.१२२; २५.१२७; ३२.१५०
 १७ २१.
 १५३; ३७.१५६; ६८.१६७; ७२.
 १६८; १२२.१७६;

४.२२.१९^{१०}; ३४.१९^{१०}; ४२.१९^{१४};

४९.२०^१; ५५.२०^{१४}; ६२.२०^{३५}; १०६.

२१^२; १३५.२३^३; १५५.२३^७; १५९.

२३^{१२}; १६१.२३^१; १६३.२३^५; १७१.

२३^{१४};

७.१.१३.२३^२; २८.२५^१; ३०.२५^२;

७२.२६^५; ९०.२७^२; ९६.२७^३; २७४;

२.२६.२८^१; ४४.२९^७;

३.४४.३२^{१८}; ५०.३२^८; ५४.३२^{१२};

८५.३३^१;

४.१.३३^{२२}; ४६.३५^{१५}; ६०.३५^२;

६२.३५^{११};

८.१.१.३६^{२५}; ३६^३; ४.३६^{२३};

३६^{१२}; २७.३७^४; ४७.३७^६;

२.११.३९^६; ३९^१; ४२.४०^६; ५६.

४१^२;

३.७२.४२^{१६}; ३९.४३^{२५}; ५९.४३^{१०};

७२.४३^३; ७९.४३^१; ९७.४४^५;

४.१३.४५^{२०}; २८.४६^०.

आह ४.२.४३.२३^०.

आह ३.२.३.९^५; ६/२१^{१७}२७.

इ (धा.) (प.)

एति ३०; १.३.१२.२७७; ४.३२.
 १३१३; २.१.१.३६६; ३.१.६७.५९;
 ३.१२१.१५५; ५.३.५५. १११३.
 इयाय १.१.२१.७३; ६.१.१. १; २;
 १२.१८.
 इयथिथ ६.१.१२.१८.
 ऐत् १.१.२१.७८.
 आयन् १.१.५७. २०१२; १२; ६.
 ४.२२.१८८; ७.२.११.
 अध्येति ३०; १.३.१.२५६.
 अध्यगात् २.४.४५.४८५.
 अध्यगाताम् २.४.४५.४८५.
 अध्यगुः २.४.४५.४८५.
 अनुयन्ति ५.१.५९. २०१२; ३५६.
 अनुपर्येति ३.१.७.१५.
 अपैति ४.१.४४.२१७.
 अपेहि ३०.
 अभिप्रैति १.३.७२. १११६१७; ४.३२.
 ८१०११६; ३३०; २.३.१२.३०८.
 अभिप्रैष्यति १.३.७२.२१३; ४.३२.
 ३३०.
 एहि २.१.२४.३८४; ६.३.१०९.१७५;
 ८.१.४६. २२१२२; ५६. १३१३१९.
 उदेति २.१.१.३६३; ३.१.२६.१३.
 उपैति ३.१.६७.५९; ४.१.४४.२१७;
 ६.१.८९.६८.

उपैषि ६.१.८९.६८.
 उपैमि ६.१.८९.६८.
 उपैन् ४.१.३२.२१४.
 प्रैति ६.१.८९.६८.
 प्रैमि ६.१.८९.६८.
 प्रैमि ६.१.८९.६८.
 प्रतीयते १.१.४४.१०१.
 प्रतीयन्ते १.१.१.१३८; ६९.१७३.
 प्रत्याचयति ३.१.१. ७.
 प्रत्याचयन्ति ३.१.१. ३.
 प्रत्याचयिष्यामि ८.१.४.३६५.
 प्रत्याच्यते ३.१.१. ३.
 प्रत्याच्यन्ते १.१.१. ३०; ६९.१७३.
 व्येति १.१.३८. १३१४१७; ३.२.
 १५१५१९६; ११११; ३.३. १६१६१७.
 विचन्ति ३.३.३.१३९.
 संप्रत्येति १.३.७२.२१३.
 संप्रतीयते २.१.३५. १९१९; ६.१.
 १६१२७; १३१५१९०११३.
 ५७; ३.
 संप्रत्याचयति १.१.४४.१०१; ३.१.१.
 ४११११२.
 संप्रत्याचयिष्यन्ति १.१.६९.१७८.
 संप्रत्याचयिष्यामि १.१.४४.१०१; २.
 ६४.२३६; २.१.१.३७०; ३.१.७.१५; ५.
 २.९.४.३६२; ८.१.४.३६५.

इ (धा.) (आ.)

अधीते १७; ३५; ३०; १.
 ३-१-२५६; १०-२७०; ४-२९-३३९;
 ११०-३५८; ३-२-१२६. ३।५।१२।१८।
 २०; ४-१-१५. २३।२३; २०६; ८-२-३।५;
 ९३-२५९; २-५९-२६३; ६०. १५।१५।
 १६।१८।१९।२१।२१।२१; ६३-२२५;
 ६६. ११।१७; ३-१३१. १६।१९।२०;
 १५५-३२५; ५-१-७२-३५८; ८-५-६।७;
 ६-३-७९-१७०; १०९-१७३; ७-३-५५.
 ३२५.

अधीवाते ६-१-१०८-८३.

अधीयते ५; ३२; १-१-५८-११३; २.
 ५८-२३०; २-१-१-३७१; २-१८-५५२;
 ३-३-२०-१९।१९; २१-१-३०; ६-१-१०८.
 ८३; ७-३-१५-३२३.

अधीषि १-२-३०-२०७; ४-१३-३१३;
 ६-४-१-१२०.

अधीमहे १-२-३१. ५।५।६; ३-२-१२३.
१३३.

अधीजगे १-१-५९-१५९.

अधीष्यते ३-३-१५-१२३; ६-४-६२.
२५७.

अधीष्ये १-३-२-२६०; ४-१३-३१३;
 ६-४-१-१२०.

अधीष्यामहे ३-३-१३३-१५९.

अधीष्व १-४-११०-६।६।६.

अधीयीत २०.

अधीयीथ ३-३-१३३-१५९.

अधीयेष्ट १-१-२१-७८.

अधीयेयाताम् ६-१-१०८-८३.

अधीयेयत ६-१-१०८-८३.

अधीयगायि १-१-६३-१६९.

मा अधिगीष्महि १७.

अधीष्यत ३-३-१५०-१६३.

अधीयापयति ३-१-२६-३३.

अधीयायिष्यते ६-४-६२-२५७.

अधीयापयिष्यति ३-१-२६-३३.

इ (वर्णः) ३२; १-१-३-५६; ७२-१२३; ६-१-
 १२-१९; ७७-५३; ४-२२-१२३; ८-२-
 १०७. २२।२३।२५. १।२.

इ० (वर्णः) १-४-२-३१३; ६-४-८७-२११; ८-
 २-१०८-५२२; ५२३.

इ०० (वर्णः) ६।७।७।७।८.

इ (अ.) ३५; ६-१-७७-१५३।१९.

इक् (प्र.) ३-३-१०८-१५५.

इक्० (प्र.) ३-३-१०८-१५५.

इक् (प्रत्या.) १-१-३-२८ ३।१८।२३।२५।२५।२६;

३।५।८।९ ९।२५।२७।२८ १।२।२।३।३।
 १३।२५; २६; २५; १७. २।३।११
 ; २६; २९; २७-८६; ५५. ११११;
 १।१६; ५८. ६।१०।१२।१५।१५।१५
 १।१७; ५०.
 १२०; १२१; ११।२०।२२; ५१-१२८;
 ६७-१७२; १७५; २-९. १६।१७।१८
 १३।२२; ११-१२. १७।१८।१९।१९।
 १९।७; ११-१९८; २७.
 २१।२१; ६-१-१३-२२; ७७-५३; ३-६१-
 १६५; ६६-१६६; १३९-१६७; ७-१-७३-
 १९।२०
 २६५; २-११७-३१५; ४-८३-३५८; ८-
 २-७८-५१३; १०८-५३३.

इक् (आदे.) ७-४-३०-३५९.

इक् (धा.) २-४-५५-५८५; ५६. ११।१३.

इक् (प्र.) ३-३-१२५-१५६.

इक् (आदे.) ५-३-८३-५२३; ६-३-३५-१५५;
 ५३-१६३.

इकाः काशे (पा. सू.) ६४.२.१६१.
 इकाक् (प्र.) ४.२.७. ^{१७१७१२३} _{२७३} ; ६०.२८४ ;
 ४.५९.३३२.
 इकन् (प्र.) ४.२.६०.२८५ ; ५.२.११६. ^{१३११४} _{३९८४} .
 इकलोप ४.३.१३१.३३०.
 इकलोपार्थ ४.३.१३१. ^{११११५} _{३२०} .
 इकवक् (प्र.) ३.३.१२५. ^{१५६} .
 °इकान्तग्रहण ४.२.१४१. ^{११} _{३०१} .
 इकार १.१.१०. ^{११५११६११८१२१} _{६४} ; ४६. ^{५१११} _{११३} ;
 १५१२५ ; ५७. ^{२०} _{१४२} ; २.१७. ^{१९८} ; ३.७.
^{२१} _{२६३} ; ^{५६} _{२६४} ; ४.११०. ^७ _{३५८} ;
 २.१.१. ^{२९} _{३५९} ; ४.६२. ^{२१} _{४९०} ;
 ३.१. ^{२२} _{४५.४९} ; २.५६. ^{६१३} _{१०५} ; ३.१०८.
^{२१} _{१५४} ; ४.८९. ^{१८} _{१८५} ;
 ४.१.१४. ^{२३} _{२०५} ; १७. ^{११२०१२१} _{२०९} ; ७८.
^{५६} _{२३१} ; ९३. ^{१५११८} _{२४९} ; १६१. ^{१६} _{२६४} ; ३.१५५.
^{१०११४} _{३२५} ; ४.१२८. ^{३३} _{३३५} ;
 ५.१.२३. ^{१३} _{३३७} ; ४.३८. ^{४६} _{४६८} ;
 ६.१.१. ^{१३} _{११५} ; २. ^{१५} _६ ; ३७. ^{१६} _{३१} ; ४.
 १०१.२१४ ;
 ७.१.१. ^{१४} _{२३७} ; ५८. ^{२६} _{२६९} ; ७७. ^{२९} _{२६८} ;
 १६.२७३ ; २.१०२. ^{११११२} _{३१०} ; ३.८५. ^{३३} _{३३७} .
 इकार° १.१.४८. ^{११७} ; ४.४.१२८. ^{३३} _{३३५} .
 इकारयण १.१.५७. ^{१४} _{१४} ; १३५.
 इकारलोप ३.१.२१. ^{२३} ; ४.८५. ^{११२०१२१} _{२२} .
 इकारादि १.१.४६. ^{३१} _{१३} ; ३.२.५७. ^{२२} _{१०५} .
 ६.१.८९. ^{३८} .
 इकारादिग्रहण ७.३.८. ^{१९} _{३१९} .
 इकारादित्व ३.२.५७. ^{२१०१११} _{१०६} ; ४.१.१४.
^{१५} _{२०६} .

इकारान्त १.१.२०. ^{७५} ; ३.१.७. ^{२५} _{२७} ; ४.
 १.७८. ^४ _{२३१} .
 इकारोच्चारण ४.४.५९. ^{१५} _{३३२} .
 इकारोच्चारणसामर्थ्य ४.४.५९. ^{१३} _{३३२} .
 इको गुणवृद्धी (पा. सू.) १.१.३. ^{६१} _{११६} ; ^{१११} _{४६} ;
^{१३१२५} _{१४१५५} ; ५०. ^{१२} _{११} ; ६.१.१३. ^{२३} _{२३} .
 इकोऽचि विभक्तौ (पा. सू.) ७.१.७२. ^{१३} _{२६५} ;
 ७३. ^{१३} _{२६६} .
 इको झल्ल (पा. सू.) १.१.५. ^{२१} ; २.१८.
^{१७} _{१९९} ; ७.३. ^४ _{८६.४३८} .
 इको यणचि (पा. सू.) ^{१५} ; १.१.२७. ^{१७} _{२६} ;
^{२१२५} _{५०.१२०} ; ६७. ^{१९} _{१२१} ; ^{१६} _{१२२} ; ^{१७} _{१२३} ;
^{१७} _{१२४} ; ७२. ^{१५} _{१२२} ; ३.१०. ^{२६} _{२६७} ; ६.१.
^{१०} _{७२.५१} ; ७७. ^{२१} _{५२} ; १२५. ^८ _८ ; ४.८२.
^{१२} _{२१०} ; ८.२.१०८. ^{११} _{४२२} ; ३.३३. ^{२१} _{४३०} .
 इकोऽसवर्णे शाकल्यस्य ह्रस्वश्च (पा. सू.)
 ६.१.१२७. ^{१९} .
 इको ह्रस्वोऽङ्गो गालवस्य (पा. सू.) १.१.
^४ _{४४.१०५} ; ६.३.१०. ^{१८} _{१४१} ; ६६. ^{१६} _{१६५} .
 इक्प्रकरण १.१.३. ^{४६} ; ३.१.३०. ^{४२} .
 इक्षुमती ४.२.७१. ^{२५} ; ८.२.११. ^{११} _{३९६} .
 इक्षुवाहण ८.४.८. ^{४५} _{४५} .
 इक्षुशाकट ५.२.२९. ^{३७} _{३७} .
 इक्षुशाकिन ५.२.२९. ^{३७} _{३७} .
 इक्ष्वाकु (दे.) ४.२.१०४. ^{२९} _{३९} .
 इक्ष्मसमीप १.२.१०. ^{२९} _{१६७} .
 इगन्त १.१.३. ^{४७} ; २.१.१. ^{३७} _{३७} ; ^{५५} _{५५} ; ५१.
^{३९} _{३९} ; ५२. ^{१८} _{३९६} ; ४.३.१४०. ^{३३} _{३३} ;
 ६.२.१. ^{१२} _{१२} ; ७.१. ^{७३} _{७३} ; ४.८३.
^{१२} _{३५८} .

इगन्तकाल° (पा. सू.) १-१-५७.१३३.

इगन्तता १-१-४७.११७; ७-१-७३.२६६.

इगन्तप्रकृतिस्वरत्व ६-२-२९.१२४.

इगुपथ १-२-१०.११७; १-१-४३.५०; ५३;
११; १-१-७६; ८-२-५७.११०.

इगुपधात्° (पा. सू.) ३-१-४५.५३.

इग्रहण १-१-३.२६१२; १३।४।२।७।२।८ २२;
४५; ६-१-७७.५२; ४-२. ४।५।६।६।८

इग्रमात्र १-१-३.१३.

इग्लक्षण १-१-३. ६।७।७; २-११.११८; ६-४.
२२.११२.

इग्लक्षणा १-१-३. ७।७; २३; ४. २६।२६।२६;
४।१७।१७; ५.५५; २-११.११८; ६-४.
२२.११२.

इग्वत् १-२-१०.११७.

इग्विशेषण ७-२-११७.३१८.

इङ् (धा.) ३-३-२०.११६; ६-४-१६.१८४.

इङ्° (धा.) ३-२-१२६.१२३; ५-१-७२.
३५८.

इङ् (धा.) ६-१-६.११.

इङ्श्च (पा. सू.) ३-३-२०.११६; ११७.

इङ्गादेश ६-४-५७.१११३.

इङ्ग (धा.) इङ्गयन्ति २५।२७।२८.

इङ्गित १; ६-१-३७.३२; ८-२-३.३६८.

इङ्गुदतैल ५-२-२९.३७६.

इङ्ग्रहण ६-४-१६. १४।१७।१९।२१।२२.

इङ्ग्दीर्घ ७-२-३७.२१३.

इच् (प्रत्या.) ६-१-१०२.७१; ३-६८.१६७.

इच खलः (न्या.) ३-१-१११.१५.

इचग्रहण ६-१-१०२.७१.

इच्छव् १-१-२९.११; ३-३-१५७.१६५; ४.

३७.१७६; ४-१-९२.२४५; ३-१३२.
३२१; ६-४-६२.२०६.

इच्छा ३-१-७. १७।२।०।२४ १०।१२।१२ १५।
१९।२।०।२।१।२।६।२।६ १३ ; १४
; १५; ८. ११।१२ ;
३-१०१.१५३; ८-१-४.३६५.

इच्छा° ३-३-१०१.१५३.

इच्छाभिधान ३-१-७.१३; २२-२६.

इच्छार्थ ३-१-७.१२; १३; २२-२६.

इजादि ८-४-३२.१६१; ४६२.

इजादि १-१-१५.११२.

इजादिनिवृत्ति १-१-४५.११२.

इजादेश्च गुरुमतोऽनृच्छः (पा. सू.) १-१-७.
५१; ३९.१८; ३-१-३६.२२; ७-१-५४.
२५६.

इजुपथ ८-४-३२.१६२.

इजग्रहण ६-१-१०२. १७।१८।१९।२१।२२।
२४ ; १०८.८२.

इज्या ६-१-८.१५३; ११।१२.

इज्शब्द ६-१-१. १३।१४.

इञ् (प्र.) १-१-४४.२६।२६; ७२.१८३; ३-
१-२५७; २-२-३-४०८; ३-३-१०८.१५५;

४-१-६७.२२७; ७८.२३०; ४।६१; ८३.
२३५; २३६; ९०.२४३ ; २२।२५।
२६।२६ ; १२-२१४ ; १३-२३९; १५.

३।३।१।१ ७।७।१५।१५।२।२।२।३
२५२ ; ११२. ७।७।१५।१५।२।२।३ ;
११४. १६।२० ; १५८.२६४ ; १६५. १३।
१६।१७।१८।१८ ; १७०.२६९ ; २.

१०४.२६५; ६-१-६१. ११।१४ ; ३-१०९.
१७६.

इञ्° (प्र.) ४-१-९०.२४३.

इञ् (प्र.) १-१-६१.१६०; ७२.१८३; २-४१.
२३।२४ ; २।११।१३ ; २-४.५८.३।५;

३.३.१५.१५५; ४.१.७८. २३२३; ९०.
२३; १३.२३; १७०.२६९; ६.१.६१.
१११११११११६

इजः प्राचाम् (पा. सू.) २.४.६६.२१५

इजन्त ४.१.७८.२३१; १३.२३९.

इज्विधि ४.१.५३.२६२.

इद्र (प्र.) ६.१.८७.६८.

इद्र° (प्रत्या.) १.४.२.३०७.

इद्र (आ.) १६१७; १.१.६. १११२१३ ; ७.
५७; ५८; २१.७८; २३.८३; ४६.१३३;
५१. २१२१२२२२२२२ ; ५६.१३३;
२३२६ २३ ५७.१३३; १४६; ६३.
११२०२२ २२ १६८; १६९; २.१८.१९९; २००;
७११११२१२१२२
२२. २०१ ;

इद्र.३. १८१११११२०२०२१२२;
२३२३ ; ४३. २०२०२५ ; ४४.
६७११३ ; ७८. २२२३ ; २.५७.१०६;
१०९. १३१३१५१६१६२० ४७८८
८११११२१३१६१७ ; ४.७९.१८२;

४.३.१२०.३१८;
५.१.२३.३४६;
६.१.१. २३ ४ १११२११४ ३
७१.५०; ८६.६६; १३५.११ ४.२२.
१७२१ ; ४२.१९८; ५२. १९२० २३३;
५५.२०३; ६२. १३१३१३२१ ; ४.६२.
२०२१२१२२२२३२४ १२३२७
१३११११५ ; ६४. १७१८ ; १०१.२१३
१७ ; २१४; १३०.२२१ ;
७.१.२. १३१३१११११५ ; ३७.
२५५; ६२.२६२; २.३.२७६; ८. ५६६९
११११११६२५ ; १०.२८६; २०.२८७;

२१.२८८; ३५.५११; ३६. १३११११७१
२२ ; ३७. १२२२२२२२२२२२२२ ३१५
६११११३१७१७१७२०२२२३२३ ; ४४.
२३; २३६; २.४७.८१३ ; ५२.१९२१ ;
५८.२९७; ५९. १७१९२२ ; ६३.२९३;
६७. ७११२३ ३१११५१७१७१०११० ;
३०० ; ४.३०. १५११५ ;
७३. १११५१५८१९ ; ४.३०. १५११५ ;
८.२.६. २०२०२१२१ ; ३६२; ५८.
१२२३ ; २.५९.१० ; ७९. १४१८ ;
२३३५८

इद्र° (आ.) ६.१.१३५.९८.

इद्र (आ.) ६.१.८६. ८७.६८; ७.१.
३७.२५४; २.३. १०१११३१११६

इद्रदीर्घ ७.२.३७.६१३.

इद्रपरादि ८.३.७९.४४५.

इद्रप्रतिषेध १.१.५७.११३; २.१. ११७१
१०१०१११ ; ३.२.२६०; ३.१.३४.४३;
२.१.३९.१३१; १३२; ६.१.१. २३ ; ९.१.३१
२३ ५; १६; १२.१९; ७१.५०; ४.५२.२०२
२२ ; ७.२.८.२३३; १०. १२१५१७१११
२०२२ २१६११६१६१२१२२३३
२४ ; ३१५ ; १३.२६६; २६.२८९; २८.
८८१११ ; ५९.२९७; ८.२.६.३९२.

इद्रप्रतिषेध ६.१.१२. १६ ; ७.२.२७.
२२९; २६०.

इद्रप्रतीवात ७.२.३७.२९८.

इद्र सनि वा (पा. सू.) ७.२.१०.२३३; २३४.

इद्र ईटि (पा. सू.) १.१.५६.१३६; ७.२.३७.
२९४.

इटोऽत् (पा. सू.) ३.४.७९.११७.
 °इठ* (प्र.) ४.२.१०४. १९१२०१२३२४२५ ;
 ११३४ ॥ १११११५१२३२४ २५ ; २९८.
 इण ८.२.१०८. १७१२२.
 °इणधिक २.१.६०. २११२१५.
 इणन्त ६.१.१९६. २३१२३.
 इणभाव ६.१.९.१४.
 इणर्थ १.१.५१.१३० ; ३.२.१०९. १२१९८१२० ;
 ६.२.५६.१२६ ; १२९ ; ७.२.८.२८९ ;
 २८२.
 इणविह ४.१.१२०.२५८.
 इणविहवृन्दारिका ६.३.३४.१५३.
 इण ५.४.५७.१३७ ; ८.१.७३.३८३.
 इणगम १.१.३. २५१२६ ; २.१.०९.११५ ; ६.४.
 १३०.२२९ ; ७.१.२.२१९ ; ३६.२६२ ;
 ५८.२९७ ; २.६७.३०१.
 इणदि १.१.४.५२ ; २.२.२. १६११७ ; ६.२.
 ५०.१२९ ; ४.२.४.११७ ; ७.१.६२. २६६२ ;
 ८.२.६.३९१.
 इणपग्रह ३.१.२२.२९ ; ३६.१३.
 इणगुणप्रतिषेधार्थ ७.२.२६.२८९.
 इणग्रहण १.१.६.५६ ; ६.४.६४. १११११११५ ;
 ७.२.८.२८९ ; २८३ ; ३७. १२११६११७ ;
 २९४ ; ४७.२९६ ; ७३.३०२.
 इणभावार्थ ६.४.५२.२०२.
 इणलोप ४.४.४९.३३१.
 इणवचन ६.४.१२.११९ ; ७.२.१०.२८५ ;
 ५९.२९७.

* अत्र भाष्यकद्विरकार उच्चारणार्थ आद्रियते ।

इण्धि २९ ; १.१.३९.१९ ; २.२.२. १२११५ ;
 २.४.४३.४८५ ; ७.२.६७.३०० ; ८.२.६.
 ७१२.
 °इण्धि ८.२.६.३९२.
 °इण्धिषि २.१.६०.१०१.
 इण (प्र.) ३.३.१०६.१५५.
 इण (प्रत्या.) ६.१.१२.५१६ ; ६.४.११ ; ८६.
 ११ ६५ ; ४.२.२. ६१७११११११२ ; ७.३.३.
 १२११३ ; ८.३.३९. २५१२५ ११३१२०१२३ ;
 ६५. १६१११ ; ७९. १०१११ २१३ ;
 ११३२१ ; ७९. १०१११ ; २१५.
 इण (प्रत्या.) १.१.५०.१२२ ; ६.१.९.१५.
 इण (धा.) २.४.७७. ११११३.
 इण (धा.) १.१.५७.१२३ ; २.४.७७.४९५ ;
 ६.१.७९.६८ ; ४.२.२.१८८ ; ७.२. ११११२.
 °इण (धा.) २.४.३.४७२.
 इणः षः (पा. सू.) ८.३.३९.४३३ ; ५५.४३७.
 इणः षिध्वंलुङ्लितां धोऽङ्गात् (पा. सू.)
 ८.२.२५.४०२ ; ३.७८.४३७.
 इणन्त ८.३.६५. १३११६ ; ११०.४१६.
 इणदेश २.४.४९.४८६.
 इणपसर्ग ८.३.६५.४४२.
 इणग्रहण ३४ ; ३५ ; ८.३.४९. ७१११०१२२ ;
 ११११३.
 इणवत् २.४.४५.४८५ ; ४७.४८५.
 इत् (वै. श.) ४.१.३९.२१६.
 इत् (प्र.) १.२.५०.२२६.
 इत् (पा. श.) ११ ; १.१.४६.११३ ; ७.१.३१६ ;
 २.१.१९१ ; ३.७.२६४ ; ९. १३१२२ ; ३.
 १२.३१४ ; ३.२.१३९.१३२ ; ६.१.४५.
 १७११८ ; १८६. १६११६ ; ३.४०.१५६ ;
 ४२.१५७ ; ४.२.२.१९३ ; ७.१.१८.२४७.
 °इत् (पा. श.) १.३.१०.२७०.

इत् १८१९१२०१२१ ; ६१.७७.५३ ; ७.३.
 ११६. ३२२ ; ११९.३२२ ; ८.२.१०६.
 २२० ; २२१ ; १०८. ७।७।८।१७।२२ ;
 २२३ ; ३.३९.२३५.

इत्तः (अ.) १.१.२२.१०५ ; १०८ ; १०९ ; ५४.
 १३५ ; ५५.१३५ ; ६९.१०७ ; ३.१.२५६।
 १५ ; २.१.६९.१०२ ; ३.१.६.११ ; २.८४.
 १११ ; १२३.१२३ ; ४.६७.१७९ ; ५.१.२०.
 ३२५ ; ३१.३२८ ; ३.१.१०२ ; ३५.१०९.

इत्तः (वै. श.) ६.१.९. १३।१५ ; ४५.३६ ; ८९.
 ६९ ; ४.६४.२३७ ; ७.४.२.३२६ ; ८.३.
 ३४.१३०.

इत्तर (स. ना.)

इत्तराणि ३.१.३.२४.

इत्तरात् ७.१.२६.२५०.

इत्तरेषाम् ४.२.१०४.२६४.

इत्तरस्मिन् ५.३.२२.२०३.

इत्तरं ५.३.२२.२०३.

इत्तरत्र (अ.) १.१.१.३५ ; २६. २।६।११ ; २.३.८.
 २३०.

इत्तरथा (अ.) २.२.१.१.३९ ; २३.८१ ; ५२.१३।
 २० ; ५३.१३१ ; ५७.१२३ ; ६८.१७६ ; ७२.
 १८६ ; ३.१४.२७८ ; ६२.२८७ ; २६१ ; ४.१.
 ३०० ; २३.३२३ ; ३२६ ; ५४.३३६ ; ५५.
 ३३६ ;

२.१.५५.३६७ ; ३.४६.४६१ ;

३.२.८४.१११ ; ४.११०.१२५ ;

४.१.२५.२१२ ; ८३.२३५ ; ९२.

२२५ ; १०४.२६२ ; ३.१०४.३१६ ; ४.

६५.३३३ ;

५.१.१.३३६ ;

म. भा. श. को. २५

६.१.६४.४३ ; ६५.१५ ; १७२.१०७ ;

१९२.११४ ; २.५२.१३० ;

७.१.२१.२४८ ; ९६.२७६ ; २.१०२.

६।१३ ; ३१० ; ४.१ ३२५ ;

८.१.१८.३७३ ; २.६२.१११ ; ३.३४.

१३० ; ६७.४१५ ; ७.४.४४४ ; ८.२.४४५.

इत्तराभ्योपि दृश्यन्ते (पा. सू.) १.१.३८.६४.

इत्तेरत्त १.१.८.६० ; ८.१.१२. १५।१८।१९.

इत्तेरत्तत्राण १.१.१.२०.

इत्तेरत्तप्रतिषेध १.४.२.३०१.

इत्तेरत्तयोग २.२.२९.१३१.

इत्तेरत्त ८.१.१२. १८।१९.

इत्तेरत्तश्रय १.१.१. २०।२१।२२।२३।२४ ;

८. १७।१८।१९ ; २.२।२३ ; ३८. २।२३ ;

२।२४ ; ४५. ६।७।१२।१३ ; ६०. २।३।४ ;

३.१. २०।२१।२२ ; १२. २।३।४ ; १।१।५ ;

२.१.५१. २।३।४ ; ११।१२ ; ३.१८.

९।११।१२।१३ ; ३.२.८४. १।१ ; १०२.

४।५।१५।१६।१७ ; १२. १।३।१३।१६।

१६ ; १२।३ ; ३.३. ७।८।९ ; ४.१.३. १।७।

१८ ; ८९. १।१० ; ६.३. १०९. १।७।८ ; ७.१.

९६. २।३.

इत्तेरत्तश्रयता १.१.१.२० ; ८.६० ; ३८.

२१ ; ६५ ; ६०. १।२ ; ३.१. २।३ ; १२.

२।३ ; २.१. ५१. ३।३ ; ३. १. ३. ४।६ ; ३.

२. ८. १. १. १ ; १०२. १. १. ३ ; ३. ३. १. ३. ६ ;

४. १. ८. ९. २. ४. ०.

इत्तेरत्तश्रयत्व १.१.१.२० ; ३८. २. १. १. ३ ;

२. १. ५. १. ३. ३ ; ३. १. ८. १. १. १ ;

१. १. १. ४. १. ८. ९. २. ४. ०.

११२२; २३. ६।८।९।१२।१५।१८।१९।
 २०।२२।२५ राशिपाठ।९।१०।११।१२।
 १३।१४।१५।१६।१७।१९। २०।२०।
 २०।२१।२२।२३।२४।२५। २६।
 १८।२५। ३।३।६।८; २४. ८।३।
 १८।१९।२०।२१।२२।२३।२४।२५। १।
 १।१।२।३।४।५। ११।११।१२। २६.
 १५।२।१।२।३। १।२।३।४।५।६।१०।१२।
 १५।१७; २७. २।२।३।४।५।६।१।३।१४।
 १६।१७।१९।२०।२१।२२।२३।२४। २७।
 १।५।६।१३।१५।१९। २१। २३।२३।२५।
 २६।२६। १।२।३।४।५।६।७।८।१०।१०।१०।
 ११।११।११।११।११।१३।१४। १४।१६। १९।
 २१।२४। ६।१३।१५।१६।२२।२३। १।
 २।३। २८. ५।६।८।९।१०।१०।११।१२।
 १३।१४।१५।१५।१५।१७।१८।१९। २०।
 २२।२३। २६. ४।५।६।७।८।९।११।११।१२।
 १४।१४।१५।२।१।२।२। ४। ३०.९२।
 ९।१०। २१।२।३।२।३। १।२।३।४।५।
 ५।६।६। १।३।१६।१७।१८।१८।२१।
 ३७.९४; ३८. १७।१८।१९। २।३।११।१२।
 १३।१५।१८।१९।२०।२१।२१।२३। २४।
 २६।२७। ४।५।६।७।८।११।१३।१३। ३९.
 १९।१९।२०।२०।२१।२२।२२।२३। २४।
 २६। १।१।२।३।४।५।६।११।१३।१६।१७।
 १७।२०।२०।२१।२२।२५। १।२।३।४।५।
 १०।११।१२।१३।१६।१७।१८।१९। २१।
 २१।२२।२३।२४।२५। ६।८।१२।१८।१९।
 १६।२०।२३।२४।२५। १। ८।९।
 ; १००; २१.१००

१०।११।१२।१४।१५।१६।१७।१८। १९।
 २२।२३।२३।२४।२६; ४३. ३।५।६।७।८।
 ८।९।१२।१४।१६; १९. १।४।५।५।६।
 १०।१०।१२।१६।१८।२१।२२। २४।२६;
 १।२।८।१२।१७।१८।२०।२०। २१।
 २१।२२।२२।२२।२२। २।३।४।५।११।१५।
 १७।१८।१८।१९।१९।२२।२२।२५। १।१।
 २।३।४।५।६।१७।१९। २०। २३। २५।
 १।१।२।२।५।६।८।९।११।१३।१४।१६।१७।
 १७। १८।२०।२१।२२।२२।२४।२५। २५।
 २६; २।३।३।६।७।८।९।१३।१४।१४।
 १५।१७।१८।१८।१९।२१।२२। २।३।
 २५।२६।२६।२६। २।३।३।४।५।७।७।
 १०।१२।१३।१३।१४।१६।१७।१७। १८।
 २०।२१।२१।२१।२३।२४।२४।२४। २।३।
 ३।३।८।९।१०।१५।१६।१६।२१।२२।२२।
 २।३।४।५।६।७।८। २।३।३।७।१०।१६।
 ११०; ४५. २।३।३।७।१०।१६।
 १६।१७।१८।१८।१८।२०। २२।२४। २५।
 २५। २।२।५।७।८।९।१०।११।१३।१३।१४।
 १५।१६।१७। १९।२०।२०।२२।२३।
 ३।३।४।५।६।९।१०।१०।१३। १८।२१।
 २२।२४।२५। १।१।२।३।४।५।६। ४७.
 २०।२३।२३। १।३।१०।१४।१४।१८।२०।
 २१।२३।२३।२४।२६। १।३।६।७।७।९।
 १०।१४।१५।१६।१९। २०. २।३. ६।७।
 ९।१०।११।११।१२।२३। ४. ६।११।
 १३।१६।१६।२२।२३।२४। १।५।७।१२।
 १२।१७।१९।२०।२३।२३।२४।२५। ५०.
 १।६।७।८।८।११।१२।१२।१७। १८। १९।
 २०।२१।२२।२३।२४।२६।२७। १।२।३।४।
 ; १२१

३३३७८८१११०२३२५२५ ; ३३.
 ३६१७८८११२१३१५१५ ; ३७.६८
 ३९.२११; ११२११५१५१६१७ ; ५१.
 २०२२२२२२२५२५ ; २३५१५११२१
 २३२५ ; ५२. ३६८८११० ; ५३. १५१
 १८२२ ७७१७०११०१११३१५११६१
 १६१८२०२० ; ५४. २१५ ; २१६
 १०१०२० ; ५५. २१७ ; २१८
 ६७७८८८१०१११६१ १७ १८ २१
 २२२३२३ १११५१५१६७८१०११५१
 १६१७२०२०२१२३२३ १६७७
 ८११५१७१८२१२२ ; १२३३१
 ६७१११११६२५ ; १२४१८११
 १०१११२१११५११६१ १८१९१ २०१
 २१ १२१३१४ ; ५६. २२२ ; ५७.
 १६१८२१ ३१५१६१० ; ५८. २२१
 २३ १११३१५१६१७११३१५११५१
 १६१८२१२१२२२५ ११५१६७
 १०१११३१३ ; ५९. २०२२२३ ;
 ५०. २३५१७७१२ ; ५१. २०२२
 २५२५ २३१५१५१७१७२३
 २५ ; २२८ ; ५२. ५६६७७८८१११
 १०१३१५१८२१ ; ५३. २२९ ; ५८.
 १११६१७१७१७१९२० १२३३
 ११०१५१५१८१९२०२० ; ५९.
 २३८ ; २३९ ; ६२. १२१ ; ६३. १११५
 १५१७१८२०२१ १२३३५६ ;
 ६४. २३३ ; ११११११३ १५
 १७२२२५ ; १२३३ १११११

१५१६१७१९२०२१२६ ; २३५
 १११२५ ; ३३१११५१७२० ;
 २३६ ; २३७ १११३१५१७११३१३१५
 १५१५१६१९२०२० २३२५ २५
 २६२८ २३८१२१११५११५१६१
 १६१७१८१९२० २०२१२२ २५ ;
 १२३१५ ६२१ २५२६ २६ २७ ;
 २२११५६७८८१११५ १८२१
 २५२७२७ २८१२१२१३१५१५
 १५१७१७१८२१२२२३२५ ; २४३
 ३१११३१५२०२३२५ ; २४४
 १५१६२१२२२५ ; २४५
 १८१९२५ १११५१११११२१५
 २१२५२८ ; २४७ ; ६५. १८१९२३ ;
 १२४८ ; ६७. २१८ ; ६८. १२१३
 १५१६१७१७१८२३ २१०१०१
 १११३१५१६१६१ १८ १९१९२० ;
 ६९. ३१७७ ; ७१. १३१८१८१९२३
 २५ ; ७२. ३१६६३१७७१७३१७
 २५ २३३१५६६६८११०११ ;
 ७३. १५१५१५१७१७१७१९१९ २१
 २१२१ ;
 ३. २३३७१२१२१५११५१
 १५१५१५१६१६१७२०२० २१ ।
 २३२३२३ १११२३५८११११२१
 १३१५१७१८२०२१ १६१७१
 १११३१५२१२२३२५ १११
 ६७ ८११११०१११२१३१५१

२८ १।२।३।४।५।६।७।८।९।१०।११।
 ; ३५५
 ११।१३।१५ ७।८।९।१०।११।१२।
 ; १०९ ३५५
 १८।१९।२०।२३ ५।१३ १५।१७।
 ; ३५६; ११०. ३५६
 १८।१९।२३ १।२।३।४।५।६।७।८।९।१०।११।
 ; ३५७
 १५।१६।१६।१८। २१।२१।२२।२६ २।५।
 ; ३५८
 ६।७।७।
 ;
 २.१.१. २।३।५।९। १५।१६। १८।१८।
 ३५९
 १९।२२ ९।१०।११।११।१३।१५।१६।
 ३६०
 १७।१९।२०।२३।२६।२६।२७।२८ १।२।
 ; ३६१
 ३।४।५।५।५।६।७।८।९।१०।१२।१२।१३।
 १३।१५।१६।१७।१९।२२।२३।२५।२७।
 २८। १।१।१।२।२।५।६। ८।८।९।९।१२।
 ; ३६२
 १५।१५।१५।१९।२०।२१।२२।२२।२३।
 २५।२६।२७।२७ १।२।३।४।५।६।८।९।
 ; ३६३
 १०।१३।१५।१७।१९।२०।२२।२३।२८
 ;
 ६।८।८।९।१५।१५।१५।१८।१९।२१।२२।
 ३६४
 २५।२५।२५।२५ ३।३।५।६।११।११।
 ; ३६५
 १२।१२।१३।१६।२०।२०।२१।२३।२५।
 २५।२५।२५।२५।२६।२७ २।५। ९। १०।
 ; ३६६
 ११।१२।१५।१५।१६।१६।२०। २५। २५।
 ;
 ५।११।१३।१५।१७।१९।२० १।२।१।१।
 ३६७ ;
 ११।११।१२।१३।१३।१५।१६। २०।
 २२ ३।४।७।७।७।११।१५।१६।१७ ३।६।
 ; ३६९ ; ३७०
 १२।१२।१५।१६।१८।१९।२०। २२।२३।
 २५ १।२।३।३।४।५।५।६।७।७।८।९।३।
 ; ३७१
 १६।१७।१८।१८।१९।१९।२१।२३ ३।३।२।
 ; ३७२
 ६।७।१०।१०।१५।१६।१८ ७।८।११।१३।
 ; ३७३
 १६।१७।१८।१९।२०।२२।२३ २।३। ५।
 ; ३७४
 ५।६।६।७।७।८।१०।११।१३।१५।१६
 १६।१८ २।३।५।५।७।२ ५।६।१।२।
 ; ३७५ ;

१९।२०।२०।२१।२२।२२।२३।२३;
 ३. ५।१२।१५।१७।१७।१९।२० ; ५.
 २५ १।२।३।४।७।७।२ १।८।१८
 ३७७; ३७८; ५. ३७८;
 ६. २।३।२५ ३७९; ७. ७।७।८।८।१२
 ३७९; ३७९; ३७९;
 ९. १५।१५ १८।१९।२२ २।३।
 ३७९; १०. ३७९; ३८०;
 १२. ७।८।८ १३. १५ १९।२०।२०।
 ३८०; १३. ३८०; १६. ३८०
 २१।२२ ; १७. ३८१; १८. १०।१२।१५
 ; ३८१
 ३८२; २०. ७।१२।३।३।१७ १३।१५
 १६।१६।२।२।३।२५ १।५।६।७।८
 ; २६.
 १०।१२ ३८५; २९. १६।१६।१९ २२।२३
 ३८५; ३०. ३८५;
 १।२।३।४।५।६।७।८।९।१०।१२।१८।१९।२२
 ३८५
 ३१. २।३ ६।७ ११।१५
 ३९. ३८६; ३२. ३८६; ३३. ३८६;
 ३५. १९ २।५।८।१९।२३ १।१।२।२।
 ३८७; ३६. १।१।१।१।१।१।१।१।१।२।२।२।२।
 ३८८
 २५।२५।२५ ३।६।६।७।११।१३।१३।१६।
 ; ३८९
 १७।२१।२२।२२।२६।२७ ५।६।१०।१२।
 ; ३९०
 १५।१५।१६ २१।२१।२२।२३।२५
 ; ३७. ३९०
 ४०. ३९०; ३९१; ४१. ५।६।७ १०।
 ३९१; ४३. ३९१
 ११।११।१२।१३ ४७. १५।१५।१७।१८।
 ३९१
 २० ; ४८. ३९२; ४९. ५।९ २।३।४।५।
 ३९२; ५१. २।३।३।३।
 १।१।१।१।१।१।१।१।१।१।१।१।१।१।१।१।
 ३९५
 १०।११।१२।१५।१५। १६। १६।१७।१८।
 १९।२१।२१।२३।२५ २।३।५।७।७।८।९।
 ३९५
 १।१०।१०।११।१५।१६।२०।२५ १।२।
 ; ३९६
 २।२।५।७।१०।११।११ १५।१६।
 ; ५२. ३९६
 १८।१९।२०।२२।२३ ५५. ५।७।८।१०।
 ; ५५. ३९७
 ११।१२।१५।१५।१५। १९।२०। २१।२५।
 २५ १।२।३।४।९।१६। १८।१९।२१।२१।
 ;
 २२।२३।२५।२५ १ ७।७।१७।
 ; ३९९; ५७. ३९९
 १८।२१।२१।२२।२५।२५ ५८. ३।५।६।
 ; ५८. ३९०
 १० ; ५९. १६।१८ २१।२।२२।२२
 ; ६०. ४००

७८।१०।१५।१७।१९।२३ २।५।६।९।
 ११।११ ; १२. ११।१६।१९।१९।२०।२३।
 २५ २।३ ; १३. ७।१२।१२।११।१६।१७।
 १९।१९।२२ ; १६. ९।१२।१२।१३।१४ ;
 १७. १६।१७।१८।१९।१९।१९ ; १८. ४।५।१ ;
 ७८।८।१।१०।११।१२।१३।१३।१३।१४।१५।
 १५ १७।१८।१८।२०।२०।२१।२२।
 २३।२४।२४ २।६।७ ; २०. ९।११।१२।
 १८।२३ ; २२. ३।१।६।९।१०।११।१२।१३।
 १४।१४।१५।१६ ; २३. १९ ; २४. १९।
 २०।२२।२३।२३ १।२।२।३।४ ५।७।
 ८ १०।११।१२ ; ३०. १८ ५।५।६।
 १५ ; ३७. ७।९ ; ४२. १२।१२ ; ४३. ४।५।६ ;
 ४४. २।१ ; ४६. २।२ २।५।६।७।८।९।११।
 १२।१४।१५।१७।१९।१९।२०।२१ १।६।
 ८। १०।११।१४।१५। १७।१७। १९। २०।
 २२ ४।५ ; ४६. ५०. ९।१०।११।१२।१५।१६.
 २१।२४ ; १।२।१।४।५।६।७।१०।११।२०।
 २३।२५।२६।२७ ; ५२. ४।५।६।७।१३।१५।
 १७ ; ५४. १९।२०।२२ ; ६१. ४।६।६ ; ६२.
 ११।१७ १९ ३।५।७।८।९।११।२।
 १३।१४।१५।१६।१७। १९। १९।२०।२२।
 २३।२३।२४।२६ २।४ ७।९।१२ ; ४६. ४।६. ४।७. ४।७.
 १६।१८।२१।२१।२३ ; ६९. ३।९।९।११।
 ११।१२।१२।१३।१५।१७।२०।२२।२४ ;
 १।२।५ ७०. ९।१२ ; ७१. १५।२१।२१ ;
 १।२।३।३।१।१।५ ;
 ४. १. ५।८।८।९।१०।१२।१३।१५।१७ ;
 ३।३ ; २. १३।१४।१५।१८ २।२।४ ; ३. ४।७।७ ; ७.
 ८।८ ; ८. १३।१४ ; ९. २०।२१ ; १०.

२।१।५।७।८ १९ १।७।९।१०।
 १०।१३।२२।२६ १।२।२।३।५ ; १६. १।७।
 ११ १३।१४।१६।१७।१९। २०।२२।
 २३ १।१।२।२।३ ; २६. ७।७।७।९।१२।
 १९।२१।२३ २।६।७।७।८।९।१२।१३।
 १४।१६।१७।१७ २९. ४।७. ३०. २।५।
 ६।८।१० ; ३१. ४।७. ३२. २।१ ३।१।५।
 १३।१४।१५।१८।२२।२४।२५ ; ३३. २।४।
 ६।७।७ ३. १२।१३।१३।१५।२१।२३।
 २३ ; ३५. ७।१३।१४।१५।१६।२१ २।२।
 ३।३।१।५।७।८ ११।१२।१४।१५।
 १७।१८।२० ; ३७. ४।७. ४३. ४।७. ४।७.
 ४।५. ४।७. ४।७. ४।७. ४।७. ४।७. ४।७. ४।७.
 ४।७. १।१।१।७।९।१२। १६। १६। १९।
 २०।२०।२० ; ५४. २।१ ९।१०।१२।
 १५।१६।१८।२२ २।२ १०।१०।११।
 १४।१५।१५।१७। १७।१८।१९। १९।२०।
 २१।२२।२२।२४।२४ ; ५८. ४।७. ६२.
 ४।५।५।७।७।९। १०।१०। ११। १२।१३।
 १४।१६।१७।१७।२०।२२।२२।२३।२४ ;
 २. ५।५. ९।१०। ११।१२।१७।१८।१९।२०।
 २१. २२।२५ १।१।२।४।५।६।११।१२।१२।
 १३।१७।१७।१८।१९।२०।२१। २२। २६ ;
 ६. ५।६।७।८ १०।११।१४।१४।१५।
 १६ ; ६९. २।२।३।५ ७०. ९।१०.
 १४।१९।२०।२१ १ ५ ५।५।५।
 ५।७।८ ; ७७. १२।१२।१२।१४।१५ ; ७९.
 १८।२० २।६ ८१. १३।१७।
 १९।२१।२३ ६।८।९।१२। १५।१८। २१
 २३।२४ ; ११।१२।१२ १५।१६
 ; ८२. ४।७. ८३. ४।७.

२३ २।९ १२ १९।२२
 ; २९९; ८५.४९९; ८५. १९।२२
 ६।९७।९८।२९ २।३।६।८।९६।२२।२५
 ५०० ; ५०९ ;
 २।९०।९३।९९
 ५०२ ;
 ३.१.१. ४।६।९५।९५।९६ ३।३।९०।
 १३।२०।२३।२४।२५।२६।२७।२८। १।२।
 २।५।७।९।११।१२।१३ १।५।१६।१७।
 १८।१९।२० १।८।१०।११।१५।१६।१७।
 १७।२१।२२।२५।२६।२७ ३।७।१०।१२।
 १३।१७।२१।२४ २ ४।६।७।७।९।
 ; ६; ३. ४।६।७।७।९।
 ९।१०।११।१५।१७।२५ ६।७।१०।११।
 १५।१८।१९ २।७।८।९।१०।१०।
 १२।१५।१५।१५।१६।१७।१८। ३८। १९।
 २०।२०।२१।२२।२३।२६ ७।१२।१६।
 १७।१९ ९।१६ २।२।६ १७।१९।
 ; १०; ५. ११; ६. ११।
 २०।२१।२२।२३।२४।२५।२६। ७.
 २।५।७।८।१०।११।२०।२१।२२।२३।२४
 २।३।४।५।६।७।१६।१७।१९।२१।२१।
 २३।२३।२४।२५।२६।२७ १।२।११।१५।
 १५।१६।१६।२१ ३।५।७।८।९।१०।१२।
 १३।१५।१६।१९।२१।२१ २।५।५।६।
 ८।९।१०।११।११।१३।१५।१६। २१।२२।
 २३।२४ ३।५।८।९।१०।१०।११।११।
 १२।१२।१५।१८।१९।२१। २३। २५।२६।
 २७ २।६।८।८।९।९।११।११।१३।१३।
 ; १८ १५।१५।१५।१६।२१।२३।२६।२८ १।१।
 १। ३।९।११। ११।१२।१३।१३।१५।
 १५।१७ २५ ११।१२।१३।१४
 ; ९.१९; २० ; १०.
 १८।१८ २० २३।२४ २।६ ६।७।१३।
 १५।१५।१६।१८।२२ १२.२१; १०।१३।
 १५।१६।२०।२१ २।३।५।५।६।८।९।
 ; ११।१२।१५।१६।१७।१८।२०
 ११।१२।१५।१६।१७।१८।२० १३.२२
 ; १३.२३;

२।३। ४।५।५।६।६।८।९। ११।१५। १६।
 १६।१७।१९।१९।१९।२१।२५ १४.२।
 ; १४.२५
 ३।५।८।९।११ १३।१४।१५।१५।१८।
 ; १५. २५
 १६.२२; १७.६।८ १०।११।११।१२ ;
 १९.२३ ४।५।६।७।११।१२।१२।१३।
 १५।१५।१६।१७।२१।२२।२२ २१. २।३।
 ; २१. २८
 ५।१०।११ १३।१४।१८।१८।१९।२३।
 ; २२. २८
 २४।२५ २।६।८।११।२१।२६।२६ २।३।
 ; ३०
 ३।८।११।११।१४ १७।२२ २।३।४
 ; २५. ३०; ३१ ;
 ७।८।९।९।११।१२।१५।१५।१७।१८।
 २६. ३१
 २२।२३।२४।२५।२५।२५।२६।२६ १।२।
 ; ३२
 ४।५।५।५ ६।६।७।८।८।९।१०।१०।
 ; ३७. ३२
 १२।१२।१३।१३।१५।१५।१५। १५। १६।
 १६।१७।१७।१८।१९।१९। २०। २०।२१।
 २१।२१।२२।२४।२७ २।३।४।५।६।
 ; ३३
 ९।१३।१६।१७।२०।२२।२२ २।२।६।९।
 ; ३४
 १०।१२।१६।१७।२०।२३।२६ १।१।२।
 ; ३५
 २।२।५।६।७।१०।११। १४। १५। १८।
 २०।२३ १।३।४।११।१३।१५।१५।१६
 ; ३६
 २।७।१२।१३।१५।१६। १७।१८। १८।
 १८।२० ३।४।५।७।७ १३।१४।१८।
 ; ३०. ३८
 २२।२४।२५ ३।५।६।७।८।११।११।
 ; ३१
 १२।१२।१५।१६।१७.२१।२४.२५ ३१.
 ; ३१.
 २।५। ६।७।८।९। ११। १५। १७। १७।
 १७।१७।१८।१९।१९।२०।२१। २१। २३।
 २५ ५।९।११।११।१२।१३।१३।१५।१७
 ; ३२.
 १७।१७।१८ २१।२५ १।४।६।८।१०।
 ; ३२. २१
 ११।१४ १४।१४।१५ २।२।३।३
 ; ३३.
 १९।२० १।४।६ १३।१५।१५।
 ३४. १३; ३५.
 १७ १२. २२ २।२।५।६।८।९।१०।११।
 ; ३६. ४४;

३६. ३।३।३।६।८ ; ८।१२ १६।
 १६।१९ ; ४४.१४९ ; ५६.१४९
 ; ५८. १२।१५।१५।२१।२२ ; ८३.
 २।३।६।७।९।१०।१०।१०।११।११
 ; ९०
 १४।१७।१८।१९ ; २२ २।३।३।३।
 १५।१ ; ९४.१५।१ ; १८.१५।२ ;
 ५ ; ९५. १४।१५।१७।१७ ; २३
 ; ९५. १५।१५।१७।१७ ; २३
 १००.१५।३ ; १०१.१५।३ ; १०४. १०।१२।
 १५।१६।१८ ; १०७.१५।३ ; ११।२।३।३।
 १५।१
 ४।४।६।७।११।१३ ; १०८.१५।३ ; ११३.
 १२ १७ २।२।३।७
 १५।५ ; ११९.१५।५ ; १२३. १५।६ ; १२७.
 ३।६।७ १२ २।७।८।११।
 १५।७ ; १३०.१५।७ ; १३१. १५।८
 १२।१३।१५ ; १३२. २।४।१२।१३।१४ ;
 १७।१८।१९।२३ १।१।२।२।६।७।
 १३३. १५।९ ; १६०
 ७।१२।१३।१३।१४।१४।१५।१५।१७।१७।
 २२।२२।२२।२६।२६।२७।२७।२७ १
 ; १६१ ;
 १३५. १६१ ; १३६. १६१ ; १६२
 २।४।५।६।६।७।७।८।८।१।१०। १०। १०।
 ११।१२।१३।१३ ; १३७. १६।१७।१९
 ; १६२
 २०।२०।२१।२१ ; १३९. २।३।४।७
 ; १४१.
 ११।११।१२।१३ १८।१८ १६।३ ; १४५.
 १६३ ; १४२. १६।३ ; १४५.
 ३।५।६।६ ; १५६.१६४ ; २।२।२
 १६५ ; १६५. १६५ ; १५७.
 १४।१६।१७।२०।२१ २।४।
 १६५ ; १६५. १६५ ; १६६
 ६।७।८।१२।१२।१३।१४।२२ ; १६३.१६६ ;
 २।७ ९।१०।११
 १६७ ; १६७. १६७ ;
 ४.१. २।३।१०।११।११।१३।१५ २.
 २०।२१ १।३।४।५।६।७।७।१०।१३।१४।
 १६८ ; १६९
 १७।१७।२०।२१।२६।२६।२७ २।४।७।
 ; १७०
 १०।१३।१३।१३।१४ ४. १७।१८।१८।
 ; १७०
 १९ २२।२३।२३।२४ ४।५
 ; ५. १७० ; ८.१७१ ; ९.
 ९।१२।१३।१४।१५।१६ ३।१९।२०
 १७१ ; १९. १७१
 १।२ ६।७।१०।१२।१५।१५ २।५।
 १७२ ; २१. १७२ ; १७३
 ६।६।७।७।१०।१२ ; २४. १८।२३।२५ ;

२६. ४।११।१२।१३।१४।१५।१६।१८।१९।
 २०।२१।२२।२३।२४।२५।२६ १।२।३।४।
 ; १७५
 ५।६।७।८।९।१०।११।१२। १३। १४। १५।
 १६।१७।१८।१९।२०।२१।२२ ; ३२.१७५ ;
 ; ३२.१७५ ;
 ७।११।१३।१४ १९. १६।१७।१८ ;
 ३७. १७६ ; ४१. १७६ ;
 ६०.१७६ ; ६२.१७६ ; ६४.१७७ ; ६७.
 ९।११।११।१२।१३।१४।१५।१५।१६।
 १७।१८।१९।२०।२१।२३ ६।७।१०।१२।
 ; १७६
 १३।१७।२०।२१।२२।२३।२३।२६ २।४।
 ; १७९
 ५।६।७।९।१०।१७।२४।२५ १।५।७।
 ; ६९. १।८०
 ७।१२।१४।१४।१४।१६।१७।१८।२०।२०।
 २१।२४।२४।२४।२५।२५।२६।२७ १।२।
 ; १८१
 ३।३।६ ११।१४।१५।१७।१८।२०।
 ; ७७. १८१
 २१।२१।२३।२५ ३।६ १०।१२।१४।
 ; १८२ ; ७९. १८२
 १४।१५।१७।१७।१७।१९।२१।२२।२२।
 २३ ४।५।७।९।१०।१२।१४।१५।२०।
 ; ८२. १८३
 २०।२२।२४ ४।५।६।१२ १६।२२।
 ; ८५. १८४
 २४ ४।९ १३ १०२.१८५ ;
 ; ८९.१८५ ; ९३.१८५ ; १०२.१८५ ;
 ७।११।१२ २०।२१।२२।२३
 १८६ ; १०३. १८६ ; ११०.
 ६।६।९।९।१२।१२। १५।१५। १८।१९।
 २१।२२ २ ६।८।९।११।१३।
 ; १८८ ; ११४. १८८
 १४।१५।१५ ;
 ;
 ४.१.१. ३।४।५।६।७।९।११।१४।१७।
 १८९
 २१ २।३।९।१२।१४।१५। १५।१९। २०।
 ; १९०
 २२।२३।२५।२६।२६।२७।२८ १।२।२।
 ; १९१
 ३।४।४।६।८।९।११।१५।१६।१६।१७।१८।
 १९।१९।१९।२०।२१।२२। २२।२३ २४।
 २४।२६।२७ १।२।५।१०।१२।१३।१४।
 ; १९२
 १६।१८।१९।२१।२३।२५।२६ १।३।६।
 ; १९३
 ७।१२।१२।१५। १९।२१। २१। २४।२५।

१६१९१२१२३ १३१९६१९१२०
 ; २६७ ; १३३५
 १९१९१२०२३ ; २६९ ; १२४. १११११
 १२११३ ; १२९. १६१६१९ ; १३०. २६९ ;
 ३०० ; १३३. ३०० ; १३७. ३०० ; ३०९ ;
 ३०९. ३०२ ; २. ३०२ ; ३. ३०२ ;
 १३३ ; ४. ३०३ ; १५. ३०३ ;
 ३०४ ; २२. १०१२११११४ ; २३. ३०४ ;
 २३१९१३१११६ २३३५६१२३
 ३०५ ; २४. ३०६ ;
 १३१३१४ १४११५ १६१७ १७१२०
 २१२३२४२६१७ ३३३७७७८
 ; २५. ३०७ ;
 १९१११११११८ ; ३४. ३०८ ; ३९. ३०८ ;
 १८१८१९१२०२१२२ ५६१७
 ; ४२. ३०९ ;
 ११११३ १५१७१८ १७
 ४८. ३०९ ; ५३. ३०९ ; ६०. ३१० ;
 १२१२१११११५ १८१ २१२२१ २४
 ६६. ३११ ;
 २६ ११२ ; ६८. ३१२ ; ८४. ३१३ ;
 ११ ; ८६. ३१३ ; ८७. ३१३ ; ९८. ३१४ ;
 १११ ११११३१११५
 १००. ३१५ ; १०१. ३१५ ;
 १०४. ३१५ ; ३१६ ; १०५. ३१६ ;
 १६ १०१९ ३३ ३३४
 ; ११६. ३१६ ; ३१७ ; १२०. ३१८ ;
 ४४६८८१९१११११११ ५६८८८८
 ; ३१९ ;
 १९११०११०११११२१३ ; १२७. ३२० ;
 १३१. १२१३१४१५१६१७१८१९
 ३२० ;
 १९१९१२०२१ ३३ २५१२३
 ; १३२. ३२० ; ३२१ ;
 १५१७७२२ १६७१९०१११३१४
 ३२२ ;
 १५ ; १३५. २०२१ ; १३६. ३२३ ; ३२३ ;
 ; १३५. ३२२ ; १३६. ३२२ ; ३२३ ;
 १४०. ६१३१४१५१७१७२०२२
 ३२३ ; १४३. ३२३ ;
 २४६६६७७ १३१३१९१२०
 ३२४ ; १५५. ३२४ ;
 २२ २६१९१०११० ११११२ १२१३
 ३२५ ;
 १४१४१५१६१७१८ २१२२३
 ; १५६. ३२५ ;

२३२४ २२ ८११३ १२ ३ ४ ५ ८
 ; ३२६ ; ३२७ ;
 १६३. ३२७ ;
 ४. १. ३२९ ; ९. ३२९ ; १७. ३२९ ; २०.
 ६८१९१०११० ११११२ १४
 ३३० ; २३. ३३० ;
 २४. ३३० ; ३३१ ; ३०. ३३१ ; ४१. ३३१ ;
 ४९. ३३१ ; ५९. ३३२ ; ६०. ३३२ ;
 १९ ८१०१११ १८१९८
 ; ६५. ३३३ ; ७६. १४१४१६१९१
 ३३३ ;
 २०२२ ; ८२. ३३४ ; ८३. ९११११११३
 ३३४ ; ९०. १५१६१७१९
 ३३४ ; १२८. ३३४ ;
 १४०. ६१७७
 ३३५ ;
 ५. १. १. १६१७ ८ १९१११२३
 ३३६ ;
 १२१३ १४१६ १७१९१९१२० १२०
 ३३६ ;
 २१२२२२ १९२१२३ २५१६६
 ; २. ३३७ ; ३. ३३८ ;
 ११११२२१५ १७१९१९१९
 ; ३. ३३८ ; ४. ३३८ ;
 २३ ; ७. ८११०११०१३१४१५१५
 ३३९ ; ८. ८११०११०१३१४१५१५
 ३३९ ; ९. ८११०
 ७७७ ८१९ १९११ १२१३ १७१८
 २१२१२४२६ १३१४५ ११११
 ; ३४१ ; १०. ३४१ ;
 १२१२ १३ १६ १२० २३ २६
 ; १२. ३४१ ; १३. ३४१ ; ३४२ ;
 ६८८८१९११११३१३१४१५१६
 १६१७१८ २२२४२४. २५ ३३
 ; १६. ३४२ ; ३४३ ;
 ५ १० १११२ १३१४ १५१६
 ; १९. ३४३ ;
 १७१८२०२०२६ २७ ३८ ४९ १९
 ; ३४४ ;
 १०१४१५ १७१९ १२१२२२ ३३
 २६ २३१४५६६६ २० ११५
 ; ३४५ ; २०. ११५ ;
 १६१२१२४ ३६ ; ३४६ ; २१. ३४६ ;
 १०११११७ २० १५१५६७
 ३४६ ; २३. ३४६ ; ३४७ ;
 २२. १०१११११७ १२१३१४
 ३४७ ; २५. ३४७ ;
 २४. १०१११११७ १२१३ १४
 ३४७ ; २६. १०१११११७ १२१३ १४
 ३४७ ; २८. १०१११११७ १२१३ १४
 ३४७ ; १९१३१५ १६१७. १९ १९१२०२०
 २१२२२६२७२८ ३४
 ; ३४९ ; ३१. ३४९

१११६१७७१९ ; २३।७।८।१८।२०।
 २०।२१।२२।२३।२४ ; २५. ११।१९।
 २५ १।७ ; १७।१८।२० ; १।२।६।
 ; ६८ ; ८९. ६८ ; ६९
 १०।१२।१३।१३।१५।१६ ; ९०.७० ; ९१.
 ७।९।१०।१०।११।१२।१३।१३।१६।१६ ;
 २।५ १४ ; २० ; ३।४।७।१०।१०।
 ७१ ; ७३ ; ९३.७३ ;
 ११।१२।१३।१४।१६।१६ ; १४. १२।१२।
 ; १५. ८।९।१३।१४ ; १६।१६।
 ; १५. ७६ ;
 १७।१९।२०।२१ ; १८. ७३ ; १०१. १२।१४ ;
 १०२. २।३।३।४।५।६।६।७।८ १।१।१।१।१।१।
 १८।२१।२२ ; ११।१२।१२।१३।१६।१७।
 ;
 १९।२०।२३।२४।२५।२७ १।१।२।२।२।३।
 ;
 ४।४।५।६।७।८।११।१२।१३।१७।१९।१९।
 २०। २१ ; २५।२७ १।५।१२ ;
 ; १०३. २० ; २१ ; १०७.
 २१ ; १०८. २।५।११।१२।१३।१६।१६।
 २०।२२।२२ ; ४।६।१६।१७।१७।१९।
 ;
 २०।२०।२३ ; १४।२१ ; ११२. २५ ; ८५ ;
 ११३. ५।५।७।८।९।१० ; ११५. २।२।३।५।
 ६।९।१२।१५।१६।१९।१९ ; १२३. ५।६।
 १२।१२।१४ ; १२४. २०।२०।२१।२२ ;
 ;
 १२५. २५ ; २।६।७।११।१२।१६।१७।१९ ;
 १२६. ८६ ; १२७. ७।८।१५।२३ ; १२८.
 ११।१२।१६ ; १८।१९ ५।५।८ ;
 १० ; १२९. ९० ; ११ ;
 १४ ; १३१. १६ ; १।६।८।९।
 १०।१२।१२।१५।१७।२४।२४ ; ९।१०।
 ;
 १३।१४।२०।२१।२२।२३।२७।२७ १।५।
 ; १५।
 ७।७।८।११।११।१४।१८।१९ ; १४२. ९३ ;
 १४३. २।२।७ ११।११।१४ ; १५०.
 १५ ; १४५. ९५ ; १५०.
 १७।१७।१९।२० ; १४७. ३।४।५।७।८।
 ९ ; १५१. ११।१२।१२।१३ ; १५८. २।४।४।
 ; १५४. ९६ ; १५८. २।४।४।
 ६।६।१३।१३।१६।१७।१९।२० ; ४।६।९।
 ;

१०।११।१२।१५।१७।१८।१९।२१।२२। १।
 २२।२३।२३।२३।२३।२४।२६ २।३।१२।
 ; ९९
 १३।१५. २३ ११।१३।१८।२२ २।४ ; १०१ ;
 ; १०० ;
 १५९. ६।७।८।१०।१२ ; १६१. १०१।
 १९ १।५।१०।१३।१४।१६।१७ ; १६२.
 ;
 २२ २।३।४।६।१२।१२।१३।१३।१४।१४ ;
 १०२ ; १०३ ;
 १७।१८।१८।१९।२०।२१। २२। २४ २५ ;
 १६३. ३।७।७ ९।१४।१५।१६।१८।
 १९।२०।२१ ; १६६. १०४ ; १०४. १०४।
 १९।२०।२१ ; १६७. ८।११।१२।१८।१९।
 १०५ ;
 २१।२२।२४ ४।४।६।७ ; १६८. ९।१०।१६।
 ; १०६ ; १६८. ९।१०।१६।
 १७ ; १६९. ३।५ ; १७२. १३।१४।२०।२१।
 ; १०७ ; १०७. १०७ ;
 २२।२२ ; १७४. ६।१३।१४।१५।१६ ; १७७.
 ;
 २।४।७।८।९।१०।११।१३।१४।१७।१८।
 १०९ ;
 १९।२०।२१।२१ ; १८२. १०९ ; ११०
 ११ १७।१७।१८।१९।२०।२१।२२।
 ; १८५. ११० ;
 २३।२४ ; १८६. ३।३।४।५।५।६।८।१०।
 १११ ;
 १४।१८।२०।२२।२२।२३ ५।७।१०।२०।
 ; ११२ ;
 २० १।४।८ ११३ ; १८७. ११३ ; १९०. ११३ ;
 ; ११३ ; ११३ ; ११३ ;
 १९१. ११३ ; १९२. १०।१२।१४।१५।१६।
 ११४ ;
 १८।२०।२१ २ ७।१७।१७।१८।
 ; ११५ ; ११५. ११५ ;
 १९।२१ ; १९६. २३।२३ १।२ ;
 ; ११६. ११५ ; ११६ ; २०४.
 ४।४।६।११।१२।१३।१३।१४।१४।१५।
 ११६ ;
 १६।१६।१७।१८।१९।२०।२०।२२ ; २०५.
 ; ११७. ११७ ;
 ५।५।७।७।८।९।१०।१२ ; २०७. ११७ ;
 ११७. २३ ; २१७. ५।६।७ १११ ;
 २१५. ११७ ; २१७. ११८ ; २२१. ११८ ;
 १११।१२ ; २२२. १८।१८।२०।२१।२१ २।
 ; ११९ ;
 ४।७।८।९।१०।१२।१२।१४ ; २२३. ११९ ;
 २०।२०।२१।२२।२२।२३ ; २।३।३।४।५।
 ; १२० ;
 ५।६।७।८।९।१०।११।१३।१४।१५।१६।
 १६।१८।१८।१९।२०।२१।२२।२२।२३।
 २४ ;
 ;

४.१. ३।८।९। १०७।१०।१०। ११। १३।
 १३।१४।१५।१६।१७।१८। १९। २०। २०।
 ५।६।९।१३।१७।१८।२०।२३। २।५।७।८।
 ९।१०।१०।११।१२।१३।१४।१५।१६।१७। २०।
 २०।२३। २। २।३।३।६।७।९।१०। ११। १२।
 १७।१९।२२।२३।२३।२३।२३।२४। २६। २६।
 १३. ९।९।१०।१३।१५।२२।२३। १।१२।
 १४. २२।२३।२४। ५।६।९।१०। १६. १७।
 १५।१७।२४। ४।६।७।७।७। ११. ९।१०।
 १२।१३।१३।१५।२२। १।२।२।३।७।७।
 ११।१२।१३।१४।१५। ५।६।७।८।१३।
 १६।१८।१९।१९।२०।२१।२१।२२। २।३।
 ६।७।८।१०।१०। १३। १३।१४। १४। १५।
 १५।१६।१९।१९।२०।२३। २४।२४। २५।
 १।१।६।७।१०।१०।१२।१६।१६। १८।२०।
 २५।२५। ३।४।५।५।१३।१४।१५।१९।
 १९।२०।२०।२४।२५।२६। १।२।५।६।
 १२।१३।१९।२१।२१।२१।२२।२४।२५। ३।४।
 ५।५।६।६।६।११।१२। १२। १५।१६। १७।
 २१।२२।२४।२६।२६। २।८।९।९।११।
 १२।१३।१४।१५।१५। १६।१७।१८।
 २१।२२।२२।२३। १।१।१।२।३।४।५।
 ७।७। २४. १२।१४।१५।१६।१६।१७।१७।
 २०।२४। ३।४।६। ३४. ९।१३।१५।२०।
 २२।२३।२३।२४।२५। १।२। १।१।१।१।२।
 १०।११।१२। १४. १५।१५।१६।१८।
 १९।२०।२०।२२। ९।१२।१४।१५।१६।
 १९।२२।२५। १।५।७।८।१२। ४५. ४५.
 १५।१६। २३। १।२।३।६।७।८।९।
 १०।११।१२। १४. १५।१६।२१।२४।
 १०।११।१२।१४। १७. १७।१८।२१।२४।

३।५।५।१०।११। २००। ४८.२०१। ४९.२०१।
 १४।१५।२२।२२।२२।२२।२२।२४। १।२।
 ५१. २०२। ५२. १२।१२।१४।१५।१९।
 २०।२२। ३।६।६।९।१०।१०। २३।
 ४।५।६। २०४। ५७. १३।१५। ६२. ३।३।३।४।४।
 ६।७।८।९।१०।११।१२।१३।१३।१५।१६।
 १७।१७. १.८।२३।२५। ३।५।९।१२।१४।
 १६। २।५।७। २०७। ६४. ११।१३।१४।१५।१६।
 १७।१८।२०। ६५. २४। ६६. १।२।४।५।
 ७४. ९।९।१३।१५।१५।१६।१६।१७। २०।
 २२। २।२।३।५।१०। १।१।४।८।९।१०।
 ११।१२।१३।१५। २०८. १.८।१८।१८।१९।
 ८७. १।१।२।२।२।३।३।३।४।४। ५। ५। ६।
 १०।११।१२।१३।१३। ८९. १।६।१९. २।४।
 ९०. १०।१४।१५। ९३. २०।२१।२३।
 २।२।४। ६।६।८।९।९। १०१. १।५।
 १९।२१।२१। १।२।३।४।७। १०४. १.०।
 १३।१८।१९।१९।२१। २३।२४।२४। २५।
 २५। १०६. २।२।३।३।४।४।४।६।६।
 ७।७।८।९।१०।११।११।१३। १६।१६। १७।
 ११०. १९. १।२।३।३।५।५।६।७।९।१०।
 १०।११।११।१२।१३।१४।१४। १५। १५।
 १५. १५।१६।१७।१८।२३। ४।५। ११४. ११४.
 १३।१४।१६।१६।१८। १२०. १।३।४।४।
 १०।१३।२०। २।३।७। १२१. २।१९।
 १४।१६।१७।१८।१९। २२. १।२।
 ३।५।५।७।८।८। १२३. २।१९। २२०.
 १९।२१।२२।२३।२५। ३।६।९।१४।१५।
 १९।२१।२२।२३।२५। ३।६।८।११।१४।
 १४।१६।१७। १३२. १९।१९. ६।७।
 १३३. १२।१२।१२।१२।१३।१३।१५।१६।
 १३३.

२७३; १२. १२१७२३; ६०. १११२
 २८६; ६२. ७१९६; ६३. २९०; ६७. २९१
 १५२५; १२. २९३; ७८. २९३; ७९. २९४;
 ८८. २९५;

४. १. २१०; ३०५; २. ३०५; ३०५;
 ३०६; १११९६; १११; ३. ७१९१२३;
 ५१११ १५; ३१५; ३१५; १३. १०११११३१
 १५; १५. ३१९; १५. ३१९; २१. १२१;
 ३२२; २३. ३२३; ३२५; ३२६; २५. ३२६;
 ३२७; ५१. ३३५; ३३५; ३३६; ५२.
 ३३६; १६११७; ५५. ३३८; ५७. ३३९;
 ६२. १५१५१९८; ३०१२३; ३१५; ६३.
 ३३५; ७५. ३३५; ८०. ३३५; ३३६; ८५.
 ३३६; ३३७; ९०. ३३८; ९३. ३३८;
 १०८. ३३९; १०९. ३३९; ११०. ३३९;
 ५१२०;
 ३५७;

२. १. १. ३५९; ३६९; २५१५
 १५१२०२५; ५१२१; ३६३; २. ३३५
 ११७७; १९ १३१५१९६१८; ५.
 ३७६; ७. ३७९; १०. ३७९; ३८०; १२.
 ३८०; १८. ३८१; २०. ३८२; २९. ३८५
 २०; ३०. ३८५; ३५. ३८७; ३६. ३८९
 १३ १५; ३७. ३९०; ५१. १२१५१९८
 ३९५; ३९५; ५८. ४००; ६९. ४०२;
 १५१११ १२११७
 ४०५; ४०५;

२. २. २१८; ३. १३३; ४०८; ५. ४०८;
 ५. ४०९; ६. ४१०; ४१२; ८. ४१२;
 ४१३; ११. ४१३; ७११११११११; १२.
 ४१५; १९. ४१७; २०. ४१८; २४.
 ४२०; ४२२; ४२३; ४२५; १११११
 ४२६; २५.

म. भा. श. को. २९

४२८; २७. ४२९; २९. ४३०; ४३१; ३०.
 ४३५;
 ५१५

३. १. ४३६; ३. ४४५; ५. ४४६; ९.
 ४४७; १२. ४४८; १३. ४४९; १७. ४५०;
 १८. ४५०; १९. १८११२२२२२
 १९१२२२३ १२२५ ३१७१३२०
 ४५५; ४५६; ४६. ४६१
 ५०. ४६२; ६०. ४६६; ६५. १२१३१
 २६ ३२२; ६९. ४७०;

४. १. २५१६१९६; १२. २५ २५
 ४७२; १२. ४७६; ४७७;
 १९. ४७७; २६. ४७८; ३७. ३२.
 २३३६१९; ३३. ४७२; ३४. १०११०१३१
 १३१५१९८; ३५. ४७३; ३६. ४७४; ४९.
 ४७६; ५५. ४७८; ५६. १११३१७१२२
 ४७८; ५७. ४७९; ६२. ४८०; ५१६१२१२५
 ४८२; ७७. ४८५; ८२. ४८८; ८५. ४९०;
 १६ १२१५
 ५०९; ५०२;

३. १. २. ३; ३. ४; १९; १३
 १२ १; १०; ६. ११; ७. १२; १५; १५;
 ८. ४७; १९; ९. २०; ११. १२१
 १५; १२. २१; २५; १३. २६; १५. २७;
 १९. २७; २१. २८; २८; २२. २९; ३७
 २५. ३०; २६. ३१; ३२; ३७; २७. ३७
 १८२० १०१९६ ४११०१७१
 ३०. ३९; ३१. ४०
 १८२०१२०१२१२३; ३२. ४५; ४२;

४०. ४७; ४५. ४७; ४६. ४७
 ५८. ४६; ६०. ४६; ६६. ४६; ६७.
 २१ ८११११९८ २३३९१११३ ७८.
 ४६; ४६;
 ३१ ३०; ७९. ६२; ८०. ६३; ८३. ६३;
 ८७. ६७; ६९; ९१. ७२; ९२. ७३; ९५.
 ७८; ७८; ८०; ९७. ८२; १२५. १३;

१३४.१५; १३८.१५;
 २.१.१५; १६; ३.२११२३; १०।१२।
 २०; ४.१८; ८.१९; २६.१०१; २९.
 १०२; ५२.१०४; ५७.२।३।६; ५८.
 १०६; ६९.१०८; ७७.१०९; ७८.१०९;
 १०२.११३; ११४; १०९.११६; १२४.
 ११।२०; १२६.१२८; १२७.१२९; १३०;
 ३५.१३१; १७८.१३५; १३६;
 ३.७.१३८; १०.१५१२३; ११.१४१;
 १२.१४१; १९.१४५; २०.१४७; ५६.
 १४६; ५८.१५०; १४.१५२; १०१.
 १५३; १२३.१५६; १३६.१६१; १६।
 ८।१०; १४५.१६४; १६१.१६५; १६६;
 ४.२.२०।२६; १६।१७; २१।२२;
 १६९; ४.१७०; ५.१७०;
 ८.१७१; १९.१७२; २१.१७२; ६७.
 ७।१२; १७८; ६९.१७७; ७७.१४।२०;
 ७९.१८२; ८२.११११।२०; १२।
 १२; ११०.१८७;
 ४.१.१०.१९०; ३.१९७; २०।२३।२४
 १।११।१७।२२; १९२; १९६; १९७;
 २०; १९८; ६.२०१; १०.२१।२१।२४
 १४।२०।२०; १४.१७।१८; १२; १५.
 ३।७; १८.२१०; ३३.२१९; २१५; ३६.
 ११।१३।१७।२०।२१; २१५; ४८.१४।
 १८; ५०.२२१; ५२.२२०; ५४.१२।१३।
 १६; २२३; ६३.२२।२७; ७१.२२३; ७५.
 ११।२१; २२१; २३०; ७९.३।९; ८३.
 २३५; ८५.२३७; २३९; ८८.१११।५।
 १८।२४; ८९.६।१७; ९२.२।११।१७
 १०।१५; १३.२।७।२१; १८; २५१;
 २४६; १३.२४७; २४८; २५१;

१६.२५२; १७.४।२।२३; १०८.२५५;
 ११२.२५५; ११६.२५७; १२०.२५८;
 १३४.२५९; १४५.२६०; १५५.२६२;
 २६३; १६८.२६८;
 २.२.२७९; ३४.२७६; ४५.११।२३;
 ४९.२८१; ५२.२८२; २८३; ६६.२८५;
 ९२.२९०; १२४.२९९; १२९.२९९;
 ३.३.३०३; ४.३०३; २४.३०६;
 २५।२६; २५.३०७; ३९.३०८;
 ६०.३१०; ९८.३१२; १०१.३१५;
 ३१६; १२०.३१८; ७।८।९।१०।१२;
 १३१.१।११।२०; १३२.६।१३; १५५.
 ६।१४; ३२५; १५६.३२०;
 ४.२०.३।११; ७६.३३३; ८२.३३४;
 ५.१.१.१०.१०; २.३।८; ३.३३८; ९.
 ३४; १०.३४१; १३.३४२; २०.३४५;
 २८.६।१५।२५; ३१.३४९; ३८.३५१; ५९.
 ३५७; ७६.१३।१९; ९४.३६०; ९६.३६१
 २०; ११३.३६३; ११४.३६३; ११५.३६३;
 ११६.३६२; ११७.३६५; ११८.३६५;
 ११९.१५।१६।२०।२१; १२०.३६९;
 १२२.३७०; १२६.३७१;
 २.४.३७२; २८.३७६; ३७.३७८; ४६.
 ३८१; ४७.३८२; ४८.३८३; ५२.३८५;
 ७३.३८७; ९४.३८९; ३९२; ३९३;
 ९५.३९४; ९७.३९६; १०७.३९७; ११५.
 ३९८; १३५.४०१;
 ३.१.४०२; ५.५।७।२३।२३; १०.
 ४०३; १७.२।२६; १८.४०६; २२.
 १२।१८; ५५.२।१०।१६; ५७.४१६

६०.१४ २३।१२।१५ ; ६८.२२१
 २२९ ; ७४. ८।१७।१७
 ४.७. १०।१० ; २४.४३३ ; ६८.४३७ ;
 २।६।१०।१३।१७।१८ ; ६९.४३३ ; ७४.
 ४३९ ; ४४० ; ७६.४४० ; १५४.२।७ ;
 ६.१.१.२ ; १० ५ ; २. २१ ; ३.८ ; ५.
 १८।२२ ३।२२ १२।१७ ७।७।१९
 ९ ; १० ; ८. १२ ; ९. १४ ;
 १।१८।२२ ५ ८।८।२ ५
 १५ ; १६ ; १२. १८ ; १९ ; १३.
 ५ २४ १७।२४ १८
 २० ; २१ ; १३. २३ ; १७. २५ ; २६ ;
 ३६.३१ ; ३७.३१ ; ३९ ; ४५. ६।२३।२४ ;
 ५०.३९ ; ५१.३९ ; ५८.४० ; ६०.४० ;
 ६१.४२ ; ६४. १०।११ २३
 ४५ ; ४६ ; ४७. १६।१७
 ६७.४५ ; ६९.४८ ; ७०. ४९ ; ७७.
 १२ ४।१३।१७।१८।२०।२२।२३
 ५२ ; ८४.
 १६ १५।२४ १०।१५ १३।१३।
 ५६ ; ५७ ; ८५. ५९ ; ६४
 १३।१३।१४।१४ ; ८६.६५ ; ८७.६८ ; ८९.
 १६ ; ९०.७० ; ९१.७१ ; ९३.७४ ; १०२.
 २।१० १०।१३।१८ ; १०३.२३ ; १०८.
 ७८ ;
 १६ ४।१६ १०।१५।१५।१७।१९।२२
 ८२ ; ८३ ;
 ११२. २५ ; १२३. ५।६।११।१२ ; १२५.
 ८९ ; १२७. १७।२३ ५ ; १२८. ९० ; १२९.
 १८ १०।१२।१२।१२।१३।१४
 ९० ; १३०. ११ ;
 १४४. १५ ; १४५. १५ ; १५८. १७ ; १६१
 ११।१८।१९।२३।२३।२३।२५ ; १६१.
 १८ १७ ४।१३।
 १०१ ; १०२ ; १६८. १०६ ; १७७. १०९
 १७ ; १८२. १०९ ; १८६. ३।१।११ ; १९१.
 १११ ; १९२. ११३ ; १९६. ११६ ; २०४.
 ११६ ; २२१. ११८ ; २२३. ११९ ; २२० ;
 २.१.१२९ ; ११. २।१०।११
 १२४ ; ३३.

१२५ ; ४९. १२७ ; १२८ ; १३९. १३५ ;
 १७५. १३८ ; १८६. १३८ ; १९७. १३९
 १८ ; १४० ; १९९. १४० ;
 २.१. १११ ; १०. ११२ ; १३. ११६ ;
 १४. १४।१५ ; २५. ११७ ; ३४. ३।१७
 ११।१३।१३ ; ३७. ११६ ; ४२. १५७ ; ५०.
 ५।१० ; ६२. २२।२३ ४।५ २४
 १६२ ; ६२. १६४ ; १६५ ; ६६. १६५ ;
 ७६. १६९ ; ७९. १७० ; ९६. १७२ ; ९९.
 ११।११ १७३ ; १०९. ११२ ; १७५ ; १११. १७३ ;
 ११२. १९।२० ; १२४. १७५ ;
 ४. १६।२१।२४ ; १३. १७
 १८३ ; २२. १६१ ; २३. १६४ ; ३४. १।१४।
 १८।१९।२०।२०।२३ ७।८
 ; ४२. १९८ ; ४६.
 ४।१२।१३ २।३।५ ४. १६
 १९९ ; ४७. २०० ; ४८. २०० ; ४९.
 २०१ ; ५१. २०२ ; ५२. २०३ ; ६२. २०५ ;
 ८४. २१० ; ८७. २११ ; ९३. २१३ ; १०१.
 २१४ ; १०६. २१५ ; २१६ ; २१७ ; १२१.
 १२ १५।१८।२२।२४
 २१९ ; १३०. २२१ ; १३२.
 ६।७ १३५. २२३ ; १४८. २२६ ; १५५.
 २३० ; १६१. २३१ ; १६३. २३२ ;
 १७१. २३३ ; १७२. २३४ ; १७४. २३५ ;
 ७. १. १. २३८ ; ७।१५ ; २. १३
 ११ ; १२. २४७ ; १३. २४५ ; १८. ८।९।
 ११ ; २१. २४७ ; २३. २४८ ; २४।१५ ; २८.
 १९ १७।१९
 २५१ ; ३३. २५२ ; ३९. २५६ ; ५०.
 २५८ ; ५४. २।६।१८।२६ ३।८
 २६१ ; ६८. १७।१७।१९ ११
 २६२ ; ७०. २६३ ; ७३।
 ६।७।१।१९ ७७. १७ ८२. १३।१६
 २६६ ; ७७. २६८ ; २७. २७० ;
 ९०. २७१ ; ९६. २७४ ; २७५ ;

२०.२७८; २७९; ३२७९; २८०;
 २८१; ८. १३१३; १०.२२३; २८१; १९.
 २८७; २६.२८८; ३५.२९१; ३६.२९२;
 ४४.२९५; ६३.२९९; ६७.३००; ३०१;
 ७३.३०२; ९१.३०५; ९८. १५१९८; १०६.
 ३११;
 ३५. १५११५; ३.३१८; १०.३२०;
 १४.३२१; १५. १८१९; ३३.३२३; ३४.
 ३२३; ४४. १४१८२२; ५०.३२७; ३२८;
 ५४.३२९; ६६.३३२; ८३.३३५; ८५.
 ३३७; ९२.३३९; १०८.३३९;
 ४.१.३३४; ३४५; १०.३४७; ३५.
 ३४९; ४८.३५२; ६०. १४१४; ६१.३५४
 १५१९६; ६२.३५७; ८३.३५८; ८५. २३८
 २३; ९२.३५९; ९३.३६०;
 ८.१.३६१; ११२४; ३६२; ३६३; ३६४;
 ४.३६४; १२३; १८.३६२; ३७३; २६.
 ३७४; २७.३७४; ३५.३७५; ४६.३७५;
 ४७.३७६; ५६.३७८; ६६.३७९;
 २.१.३८५; २. ११६१२३; ३.३८८;
 ६. १०१९१६१२.१२४ ५१११२०१२२
 ६. १२४ १२४; १६.३९७; १९.३९९; २३.
 २३; ३९. २२२२; १०१०
 ४०१; २५. ४०२; ४०३; ३२.४०४;
 ४०.४०५; ४२.४०६; ४६.४०७; ५५.
 ८१९
 ४०९; ५९.४११; ६२.४११; ७८.४१३;
 ८०.४१४; ८१.४१५; ८३.४१६; ८४.
 ४१७; ८६. १७१९; १०६.४२०; १०८.
 ११११११९८१८२१
 ३.१.७१७; १५.४२६; १६.४२६;

१७.४२७; २०.४२७; २९.४२९; ३७.४३२;
 ३८.४३२; ४५.४३६; ५९.४३९; ६१.
 ४४१; ६४.४४१; ७९.४४४; ८७.४४६;
 ८८.४४७; ९७.४४८; १०८. ४४९;
 ११७. १६१२१
 ४.१.४५०;
 ४.१.४५२; २८.४६०; ३२.४६१;
 ४२.४६३; ६८.४६५; ४६६.
 अयम् २१३ २१८ ७ १०१३१७७
 २० २५ ५११२६ २४ ९१११२१
 ; १४; १५; १६;
 १४१९ १०१३१५१६ १२ ६१२८
 ; १९; २०;
 ३६ २० ८११२१९ ८१७ २
 २१; २२; २४; २५;
 ११ २११ ४ १७ ४७१११६१
 २६; २७; २८; ३३;
 २०२३२६ ९१४ ९१६
 ; ३५; ३६;
 १.१.३.२.२८ १२१३ १२२८
 ५२०; ५१२२६ १५१५१७१८
 ; ३. ३. ३. ३.
 ६७७ ६७९११२२२३२४ ४७
 १२१६ १५ १३ २४ २० १३
 ; ४६; ५०; ४.५२; ५.५२; ५५;
 २१ ३६१८ ७. १११२१९१२०१२२
 ६.५५; ५६; ७. ५७
 २० १२१४ १११२ ७
 ५९; ८. ६०; ९. ६२; ११.६६
 १९ ६६; १२.६६; ६९; १३.७०; १४.
 १४११११४२४ ५ १७१२ १८
 ७ ७; ७५. १७१२ ; १८.
 २४ १२१९ ७२; १६.७२; २०.७५; ११२१
 ७१; ७२; १६.७२; २०.७५; ११२१
 २३; २१. १३२०२०२१२१२१२२
 ; २१.
 २३.१९ १७२०२२ ८ ६
 २३.८०; २१ ८२; ८३; २४.
 २३; २६. ५६१९६ २७. २१२२२२४
 ८३; २६. ८५; २७. ८६;
 २७ १२५ १०१११११६१६१७
 ८८;
 १९२० १६१७ १६ ३०
 ; २८. ९० ; २९. ९१;
 ७ ३४. २१२३२३ ४ ३८. १३
 ९२; ३४. ९२; ९३; ३८. १५;
 ३९. २१८ २३२५ ५१८१
 १४ ; ४४. १०२; १०५; ४५. १११; ११२;
 १९ १५१८१०११२११२१२६१
 ४६. ११२;

२७ ५१९; ४७.११४; २१३/१३
 ; ११४; ४७.११४; ११५; ४८.
 २१ १०१२१ २५
 ११७; ४९. ११८; ११९; ५०.१२१;
 १२२; १२३; ६१२५; ५१. ६१२२/२३
 २५१२५; ५२. ६१९६; ५३. ४५
 ; ५२. १३०; ५३. १३१; ५५.
 १ २१११ ३१८/१४ २१२४
 १३२; ५६. १३३; १३४; १३५;
 ३१४/१३२४ १० ८१३/१५२०१
 १३६; १३८; १३९
 २० १४०; ५७. १४६; १४७; १४८;
 २१२४ १४९ १८१२० १७
 १४५; १४७; १४८; ५८. १५१; ५९.
 ५ ११११८१२४ १२१२१८
 १५५; १५६; ६१. १६०; १६१;
 ६२. १६२; १६३; ३११० ८१२/२३
 ६३. १६७; १६८; १६९. १७०; १७१; १७२;
 १७३; ६५. १७०; १७१; १७२; ६७.
 २१ ४१११३ १७ १५ १५
 १७२; १७४; १७५; ६८. १७६; ६९.
 २२ ६११४ १४ १४ १४ १४ १४
 १७७; १८०; ७०. १४१११७१११
 ; ७२.
 २३ २५१८ १९
 १८४; १८६; १८७;
 २४ १८१२१ ५ ७१० १७
 २४. १९१; १९२; १९३; ४. १९७
 २३१२३ १९ १३१६/१६
 ; ६. १९४; १०. १९६;
 १७ १७ १७ १११२२/२२
 १८. १९९; २२. २०१; २७. २०२;
 १४१६/१३१६१२० ८१०१२३
 २०३; २०४; २८.
 २६१२६ २३ २०१०
 २०५; २०५; ३१. २०७; ३२.
 १७ ५१८/११११४ १५ १५
 २०८; ३३. २१०; ३९. २१२; ४१.
 ८१३; ४२. २१४; ४४. २१५; २१६;
 ५ २३१२५ ४१ ११११११
 ४५. २१७; २१८; २२०; २२१
 १११२१; २२२; ४७. २२३; ४८. २२५;
 ५२. २२८; ५८. २२९; २३०; ५९.
 २३१२५ ६०. २३१; ६३. २३३; ६४.
 २३३; २३४; २३६; २३७; १७१११
 २४१२७; २४१; २४२; २४३; ६९. २४६;
 ७२. २४९; ७३. २५३;
 ११. २५३; २५४; १११११२४/२४
 १०११६ ५१३/१५ २४२४ १९
 २५६; २५७; २५८; २५९; २५९
 २६०; १२१४/२३ २६२; ४. २६२;
 २६०; ३. २६१; २६२; ४. २६२;

५ १३५/१० १४
 २६३; ७. २६४; ९. २६५; २६६;
 १३५ १५२० ६३१
 २६७; १०. २७१; ११. २७२; २७३
 २२१२३२३; १२. ३१४/१४ १२/१६
 ; २७५;
 २३१२५ १०११०
 २७६; १४. २७८; १९. २७९; २०.
 २७९; २५. १०११/१४ २७. २८२; ५८.
 २११२२ ११११२४ १६
 २८४; ६०. ११२८५; २८६; ६२.
 १८१२३ २५१११७ १३
 २८७; २८८; ६५. २९०; ६७.
 २९१; २९२; ७९. ११११
 ४. १. १२१९; २२ २. ११
 २९६; २९६; ३००; २. ३०५;
 ५ २८११० ८१०११६ ३. ५१३
 ३०६; ३०७; ३१०; ३. ३१२
 १७ ७१०१३/२२ १११८ १५
 ; ३१३; १३. ३१७; १५.
 ३१९; १७. १२१३/१८ २१. ३२१; ३२२
 २५ ४१६/१७ ६२; २५. ३२३;
 ; २३. ३२३; ३२४; २५. ३२६;
 २६. ३२८; २७. १४२/२१ २८. ३२९;
 २९. ३२९; ३०. ३२९; ३१. ३३०; ५०.
 १८२०/२१२२ २७ ३३
 ३३३; ५१. ३३५; ५४. ३३८;
 ३३९; ५६. ३३९; ५७. २१५/५७
 ३४१; ६३.
 ३४०; ३४१; ७४. ३४५; ८०. ३४६; ९९.
 ३४९; १०१. १२१३ १०८. १५१५
 ३५०; १२१२१२१३ ११०. ३५६;
 १०९. ३५६; ११०. ३५७;
 २. १. २१४; ११११७/१९/१९/२१
 २२२३ ११२/१६ ८१३/२४ २०
 ; ३६५; ३६६; ३६७;
 ६१९ १४१७ १५ १५१७
 ३६८; ३६९; ३७३; ३७४; ४.
 ३७८; ७. ८१९; १२. ३८०; १८. ३८१;
 २६. ३८२; ३०. ७११/१९ २५२५
 ३५. ३८६; ३८. ३८६; १७/१२/१६
 ३९. ३८६; ३९. ३८६; ५५.
 ६१२/१४ २१३/१५ २३
 ३९०; ५१. ३९३; ३९३; ५५.
 ३९७; ३९८; ५६. २१२/२३/२३
 ; ५७.
 ७१७ ५९. ४००; ६०. ४०१; ६७. ४०२;
 ६९. ४०२; ४०. ६१९
 ६९. ४०२; ४०. ४०५;

६७.१७८; ५८।२२; ६९.२।९; ७०.
 १२१; ८२.१८३; १२२; १०३.१८६;
 ४.१.१.१८९; ३. १।२।११।१२ २२
 १९८; १९९; १०.१८३; १२.२१५; २०६;
 १५. ११।११।१२।२२ २०८ ; १८.२१०; २७.
 २१२; ३०.२१३; ३३.११२; ३४.२१२;
 ३६.२१५; ४८.२१७; ८।१३।१२।१२ २१८ ;
 ५०.१२१; ५४.५।७; ५५. १२।१३; ६०.
 १०।१०; ७४.२२८; ७८. २।५।७।७।८।१।
 ११।२।२।३ १२ २३०; ७९.३।१०; ८३.
 २।७।२३ ७ २३६; ८७.२२८; ८८.१६।
 १९।२०।२१; ८९.२२०; ९०. १२।१२
 २।१९; ९२.२२५; २२६; ९३. ९।१२।२५
 ३।८।११।१६ २।६ २।९; ११२. २०।
 २२; १२।२०।२२।२२ २।५; ११६.
 २३ २।५७; १३०.२।५९; १३३.११
 १६२; १५३.१२२; १५८.१७३; १६५.
 २२६; १६८; १७७. १०।१३
 २.३.२७१; २७२; ११.१७२; ३४.
 २७७; ४२.२७९; ४५.११०; २८१; ४९.
 २८१; ६२.१७४; ६३.२०४; ६४.२८४;
 ७०.२८६; २८७; ७२.२८७; ८५.२८८;
 ९१.२८८; ९२.२९०; २९१; ९६.२९१;
 १००.२९२; १०४. १०।१२ १९७;
 १.२४.३०६; २५.३०७; ४८.१०९;
 ८४.३१३; ८६. १।५।१८।१८ १०४.३१३;
 १३२.३२२; १४०. १६।१८; १५५. १२।५;
 १५६. ३।१२।३।३ ३।५।११ ३।२९;
 ४.२३.३३०; ३०.३३१;
 ५.१.१. १।५।२२ ३३७; २.३३७; ३.३३८;

७.३३९; ९. ११।१२।१३; १३.३३२; १७.
 ७।१८; १९.३५५; २०.३५५; २३.३५६
 २१ ७।७; २४. १२७; २८. ७।१०।११
 ; ३४७; २४. ३५७; २८. ३५७
 १२ ; ३७.३५०; ५८.२२४; ५९. २।५।५
 ३।५७; ११५. १६३; १६४; ११८. ५।११
 ११९. १५ २।५।७ ३।६६; १२१. १६९;
 ३।११
 २.९.३७३; १२.३७३; २७.३७५;
 ३७. १६।१८; ३७८; ४०.३७९; ४२.
 ३८०; ४८. १०।१७ ४९.३७३; ५८.५
 ९७. १।१०।१३।१८ ३९६; १०७. ३५७;
 ११५. ३९८; १२६. १३ १३५. १।१०।
 १०।११
 ; २।१२।२१ ४.४५; २८. ४०८;
 ३६. ४१०; ४२. ४१०; ४८. ४१३; ५२.
 ४११; ४१२; ५५. १३।१३।१५।१५।१७।
 १७।१९।१९ १२ १९६; ५७. ४१६;
 ४५७; ६०. १६।१७।२० ; ६६. ४१८ ;
 ४।५।५।५।६।६।१० १२ १२।१५
 ; ६७. ७१९; ४२०;
 ६८. ४२१; ४२२; ७२. ४२२; ७४. ४२२
 २२ ; ८८. ४२७; ९५. १२।१२ ; ११८.
 ४२६;
 ४.७. १५।१६।२२ ; १४. ४३२; २७.
 १८।१८ ४३३ ; ३०. ४३४; ५७. ४३७; ६८.
 ४३८; ७४. ४४०;
 ६.१.१. २।३।७ ; २. २३ १०; ५. १६
 १७।२।२७ १२।१६ ; १.१३; १२.
 २६; १६. १।१।२५ ; २८. १८; ३२. ११
 ३७. १३।२२ ; ३२; ४५. ३४; ७।११।१७।
 २०।२० १।३।९ ; ४९. ३६; ५०. ३९;
 ; ३७. १३।२३ ; ६७. १२।१३
 ६४. ४३; ६५. ४३ ; ६७. ४५

६८.२६; ७०.१२; ७२.५१; ७७.१५
 ८५.५९; ६०; ६३; ८६.६६; ८७.
 २५; ९५.७५; १०२. १५१५; १६१
 २१२२२३२४; ८६; ८२; १०८.८३;
 ११३. १०२१; ११५. २१२११११
 ३६; १२५.१६; १२७.२१; १२८.९७;
 १३०.१२; १३५.१२; १३६; १३७; १४५.
 १३; १५८. १६११; १८; १००; १६१.
 १७११; १०१; १६७.१०५; १६८.१०६; १७२.
 १०७; १७४.१०८; १७७.१०९; १८५.
 ११९; १८६. १०११२१३२६; १९२.
 ११४; २१७.११८; २२२.११९; २२३.
 ६१२१२३
 १२० ;
 २.१.१२२; २.१२३; ४९.१२७; ५२.
 ८१२११७१८ ७१०१११ ६११०
 १२९ ; १३० ; १३१; ८०.
 १३१; १०५.१३३; १३९. २४२५; १३६;
 १४३.१३६; १७७.१३८; १८६.
 १६१८
 १३८ ;
 ३.१.१२१; ५.१२३; १०.१२५; २५.
 १४१८ १३ ३४. ९१०१५१६
 १४७; १४२; १५०
 १२३ १८ १८१११११ ५
 १५१; १५२; १५३; ३६.१५६;
 ४२.१५७; ४६. १०१८२० ; ५०. ८१४
 १६ ; ६८.१६७; ७४.१६९; १०९.१३४
 १४ ; १११.१७२; १३८.१७७; १३९.
 १७८;
 ४.१.१७९; ३. १३१९; १९.१८६;
 २२.१८८; १४ १०१०११२४
 १८९; १९२
 २४२६ ; ४२.१९६; १९७; ६१६१०
 १९८ ;
 ४५.१९६; ४६.२१७ १४ १४
 २०५; ५१३१११६ ७४.२०८; ८७.
 २११; ८९.२१२; ११०.२१६; १२०.

१२१९ ; २१८ ; २१९; १२१.२१९; १५९.
 २३०; १६१. ४१५११५१५१८१८
 २३१
 १८ ; १६३.२३२; १७२.२३४;
 ७.१.१.२३७; २३८; २.२११;
 ६.२४३; १८. ८१२१३१३१६१६
 ;
 २१.२४३; २७.२५१; २८.२५२;
 ३०.२५२; ३३.२५२; ३६.२५४; ३७.
 २५५; २५६; ५४. ७१०१११३२७
 २५१
 ५६.२६०; ७३.२६७; ७४.२६८; २६९;
 ८२. २७०; ९०.२७२; ९६. ११२१२०
 २७३ ;
 ६१२१ २
 २७६; २७५; १०२.२७७;
 २.२.२७८; ३.२८०; ८.२८१; ३११
 ११११८
 ; १०.२८५; १५.२८६; २३.२८८;
 २६.२८९; ३५. २९१; ४४. १५१८
 २९६; ४७.२९६; ५२.२९६; ६३.२९९
 ७५ ; ६४.२९९; ६७. १६१८२१२२
 ३०० ;
 ७३.३०२; ७८.३०२; ८०.३०२; ८२.
 ६१७१६१८
 ३०३ ; ८४.३०४; ९१.३०५;
 १००. १६१२१ ५
 ३०८ ; १०२.३०९; ३१०; १०७.
 १२६ २२ १५
 ३१२; ११४.३१३; ११७.३१५;
 ३.८.३१९; १०.३१०; १५.३२१; ३१.
 ३२२; ४४.३२४; ४५.३२५; ४७.३२६;
 ५०.३२८; ३३४; ६९.३३३; ७१.३३३;
 ७७.३३३; ८५.३३५; ३३६; ८६.३३७
 २२ ४
 ; ३३८; ९५.३३२; १०८.३३०;
 ११३.३४२;
 ४.१.३४४; ३४५; २.३४६; १२.
 ३४८; ४६.३५०; ६०.३५३; ६१.३५४;
 ६७.३५५; ८२.३५७; ९२.३५९; ९३.
 ३११८
 ३६० ;

८.१.१२. १०११४१७७१८ ; २.५८.
४१३.

इमम् १७; १.१.३.२३; ६.५६; ४५.
११२; २.३२.२०१; ३९.२१२; ६४.२४८;
३.५४.२८३; ४.२५.३२८; ३२.४८०; ३.
१.२७.३८; २.६०. १३१४; ४.२.१०४.
२९९; ३.१३२.३२२; ६.४.२२.५८९;
२०६; ७.२.४४.२९५; ८.१.१२.३६९;
७२.३८२.

एतन् २.४.३४.४८२.

अनेन २७ ५७२९ १११५१७ २६
६; ; ; १११;
११ १३; १.१.१. ५१५ ४३; ४३; ३.४६;
८.६५; ९.६९; २०.७६; २७.२३; ४४.
२१२२२२ १५ १२ १२
१०३ ; १०५; ४५.१११; ४८.
१४१५ ११७; ५०. १२२० ; ५१.१२५; १७६;
५६.१३४; ५७.१४४; १४५; ५९.१५६;
६२. १६३ ; ६७.१७४; ६८.१७६; ७०.
१८०; २.१.१६१; ४. १५१९ ; ७.
१६५; २७.२०२; २०३; ३१.२०८;
३२. २०२६; ४१.२१५; ५२. १६२९ ; ५९.
२३५ ; २३९; ६४.२३७; २३९; २४० ;
२४१; २४६; ६८.२४९; ३.१०.२६९;
११.२७६; १२१ १११११२
२७३ ; १४. २७८ ; ५५.
३१५ ; ६२.२८७; ६३.२९०; ७९.२९४;
४.२. २१२४ १११२१११४
३०५ ; २३. ३२६ ; २४.
३२७; ५४.३३९; ७४.३४५; ८४.३४७;
२.१.१.३६३; ३६६; ३६७; २४.३८३
२४ ; ३६.३८८; ५५.३९७; ५७.३९६;
५८.४००; ६९. १११४१७ १३ १४
४०२ ; ४०४; ४०५;
२.४.४०९; १९.४१८; २४. १९२५ ;

४२७; २७.४३०; ३.६.४४६; १३.४८९;
६५.४६७; ४.१२.४७६; ४९.४८६;
५६.४८८;

३.१.३. १०२१ ; ७. २१२७ ; ८.१८;
२६.३९; ३३; ७९. ३१३१५ ; ८३.६६;
९४.८०; २.३.२३; ५६.१०५; १०७.
२३२३ ; ११५; ११६; ११५.११९;
१२२; ३.१२.१४२; १९.१४५; १३३.
१४ १६०; १५६. १६१९; ४.१.१६८; २६.
१७४; ५१५ ; ३७. १०१११११३ ; ६७.
१७७; १७८; ८२.१८३; १०३.१८६;

४.१.३.१६८; ४८.२१७; २१८; ४९.
२३३; ८२.२३३; ९०.२४४; ९३.२४८;
२४१; १६३.२६५; २.१०४.२९७; १३०.
३००; ३.२५.३१७; १५६.३२७; ४.७६.
३३३;

५.१.५९.३५३; २.११५.३९८; १३५.
४०१; ३.१०६.४२९; ४.३६.४३५;

६.१.५.२१ ३७.३३; ३९.३४; ७७.
२१ ५३; ८२.५४; ८६.६६; १०२. १२१२ ;
८०; १२३.१७; १५८.२७; ६७ ; १६६.
१०५; १७७.१०९; १३८; १६७.१४०;
३.१०.१४७ १४. १०१२ ३४.१५०;
१५३; ४.२.१८१; १९.१८६; ४६.१९१;
४७.१९६; ५२.२०२; ६२. २४४६ ;
१३२.२२२; १४०.२२८; १६१.२३१;
१७१.२३४;

७.१.१२.२४५; २३.२४५; ७४.२६७;
२६८; ८२.२७०; २.१७.२८७; ३७.२९४;
३.१. १३१३१४ ;

३०.२.५; २।२।२०।२०; १६; २२.
 २५; २६.३२; १०।११; ३५.५५; ६७.
 १०।१२; ११; ५६; ८०.१२; ८३.
 ६५; ८७.१।५७; ९१.७५; १२५.८१;
 १३२.९१; २.१.९६; १५.१००; ८०.
 १३।१५; १०९; १०२.१९।३०; ११२; १०९.
 १।१२।१२।१३; ३०.५.१५०; १०.१५०
 १८।२.१।२१; १३२.१५९; १३३.१५९
 १८; १५; ४.१.१६५; २.१७०; ७७.
 १८१; ८२.१८३;

४.१.१. २५।२५; १५.२०९; १७.
 २०९; ३३.२१५; ३६.२१५; ३९.२१६;
 ७५.२२८; ७८. १८।१९; ८५.८।११; ८८.
 १६।१९।२०; ८९. २३।२५; १।२।२०
 ९०.२२२; २२३; ९।१५।२३; ९२.२१५;
 ९३.२२८; १०।२१।२३; ११५.२५६;
 १५७.२६०; १५०.२६१; १५८.२६५;
 १६५.२६८; २०.७. ११।१२; ११.२७५;
 ३५.२७६; ७०.२८७; १०५. १०।११।
 १३।१५।१६।१९।२१।२३ १।३।१९।२०
 ५।१।१६।२३ १।३।५।१९।२०।२३;
 १३०. २।३।५; १९ ३००; १३७.३००; ३०.६६.३११;
 ८६.३१३; १००. २०।२०; ३१५; १०१.
 ३१५; १२०. १०।११; १२३.३३०;
 १५६.३३६; ३२७; ४.५५.३३२; ६०.
 १८।१८।१९
 ३३२;

५.१.९. ३३१; २८. ७।१०।११; ५८.
 ३५३; ९७. ८।१।१०।१०; ११३.३६३;
 १२१.३७०; २.२८. ३।७६; ३३. १०।११।
 ११।१३।१३; ३७. २१।२३; ५०.३७९; ५२.
 ३८०; ५७.३६२; ५९.३६३; ६५. ३।७;

७९.३८८; ८५.३८९; ९५. २।२।७।७।
 १२।१२।१७।१८।१९।१९।२५; ५।१।२५।
 २५ ५।५।१३।१५।२०।२०; १६. २।२।
 ३।५; ११८. १।१; १२६. ५००; ३०. ५. ५०३;
 ५८. ५११; ५५. १८।१८; ८३. ५२५; ४.
 ५. ५११; ११६. ५११; १३५. ५११; १५६.
 ५५५;

६.१.६. ११२; १३. २१; १५. २३; ३९.
 ३३; ५५. ३३; ३६; ५९. ३८; ७७. ५३;
 ८५. ५६; ८५. ५९; ८९. ६९; ९१.
 ७६; १०८. २२; १२३. १५; १२५. १०।
 ७०; १२८. १२; १३५. ९२; १५५.
 १२।१२; १६. १००; १६६. १०६; २२२.
 ११८; ११९; २. ३३. १।२; ५. २२।२३;
 १२८; ५२. १२९; १३०; ८२. १३३;
 १०६. १०।१०; १०८. १८।१८; ११७.
 १३५; १२१. १३५; १५३. १३६; १७७.
 १३८; ३०. १५८; २५. १२७; ३५. १५१
 १० १०।२५ २१; १५५; ३५. १५५
 ; १५२; १५३; १५५; ३५. १५५
 १६।२३; ५२. १२।१५।१५; ५३. १५९;
 ५६. २०; ८२. २१; १०९. १७३; ११२.
 १७५; १२२. ११।११ ४. १३. २२।२३;
 १५. १८५; २२. १२७; २५. १२५; ६२.
 २०६; ८९. २११; १२३. ६।८।८
 २३२;

७.१.६. ३।५; १८. २५७; २१. ११।
 १२; ३६. २५५; ५०. २५८; ५५. ३।२५।
 १६।२१ २।६; २. १०. २८५; ७०. ३०१;
 ९८. १।१०; १२; ३. २८. ३।५; ३३.

३२३; ५०.३२८; ३२९; १०३.३४०; ४.
१११३३२१
३५१;

८.१.१. १५१५५; ५६. १४१९; ६८.
३२३; ७२.३२३; २.८.३२२; ३९५; ३२.
४०४; ४२. १८२०; ४०७; ८०.४१४;
१०८.४२२; ३.३४.४३१; ११५.४५०;
४.१४.४५८; २०.४५९.

अनयोः १.१.१. ३५; ७.५९; ५०.१२१
२.१.१.१७; ४.३.३१३; २.१.१.३७०; २.
१९.४१७; २.४. ११०२९; ६.१.८.४.
८८ ११२; ५६. १५११८; ७.१.१.२३७;
८.१.१२.३७०.

एषाम् ११११७ २७ २ ८१० १९
१.१.७.५०; १८१९१९२१ १६१७
१. १२१३१४ २८. १०; ५६.१४०;
२.३१.२०८; ४५.२२०; २२१; ३.१.
२५४; २५६; ४.३७.३३१; ५२.३३७;
१३.३५५; २.१.१.३६६; २.२.४.२५५
१६१२४; ३.२०.४५३; ४.६२.२९०; ८.२.
४९८; ३.१.३२.४२; ८५.६५; ४.६७.
२३१२४; ५.३.५५.४१३; ६.१.१५८.
५६; १६३.६१४; ३.२३.१४७; ८.२.
१११११
१७१; ८.१.१२.३७०.

आस्मिन् १ ११४११८ ३५; १.१.
१.३९; ४.५२; ६.५६; १०.२६; ११.
६६; १४.७०; ४.४.१०४; ५६.१३३;
१७४; २५५; ५७.१२५; ५९.१५६; २.
३२. १७१७
२०८; ४५.२१७; ३.२५.२६१;
६२.२०७; ४.२.३०६; २.३.२५७; ५१.
३३६; १०९. १२११२
३५६; ११०. १७
३५७;

२.१.१.३६७; १७.३८१; ६९.१०४;
३.२.५२.१०४; ११४.११२; ३.५८.
२१
१५०; १२१. १५५;

४.१.३४.२१५; ५०.३२१; २.३.
२७२; २७५; ३. १३१११६१९;
३५. ३१७११; ४.१२८.३३४;
५.१.१९.३१५; ४.३.३५१; ३.५२;
२.४.५.३२०; ३.५१; ४६. १३८१६; ५९.
३.३६; १४.३२१; १०७.३९७; ३.१७.
४३६; २२.१२७; ४.५०.१७३६;

६.१.७. २३१२३; ३२.१०; २६.३३३;
६.७.१३; ७.७.५४; ८.४.५७; १५८.१८;
२.१०५.१३३; ३.३.४.१५३; ६.८.१६६;
१६७; १११.१७५; ४.६२.२६१६;
७.१.१.२३६; १.४.२.४६; १.८.२.४७;
७.२.६८; ७.७.२६८; ८.०.२.६९; १६.
२७३; २.८.०.३०२; ३.६१.३३२; ७.७.
३३४;

८.१.१. ३६७; ६६.३७९; १०६.४२१.
एषु ३०.

इयम् १३११३ ३५; १.१.१. १६११८;
४०; १४. २१२२७३३३३; २०.३३; ३५;
२३. ७.२.४२६; २६.१.५; २७.२८; २८.
१११३१५; ३८. ६१११११; ४३.१०१;
४.४.१०३; ४.५.१११; ११२; ४.९.१८;
५०. २२२४
१२०; ५७.१२५; ६३.१६७; २.
३२.२०८; ३३.२१०; ४.४.२१६; ४.५.
२१७; ५१.२२७; ३.१.२.५४; १२.२७४;
२७३; १.४.७८; ४.२.३०६; ३१०; ३.
३१३; १७.३१९; ५७.३३१;

२.१.५५.३९८; ६९.१०५; १३।१५
 २.२.५.२३; २५६; २८.२३८; २९.
 ५३५; ३.१.१२१; ४.१.१२२; ५६.२३८;
 ३.१.१.२; ७.१२; ८.११; १८.११;
 ६७.५९; ९२.६६; २.८.३.११०; १०२.
 ११५; ११५.१२०; ११८.१२१; ३.१५.
 १८।२१।२१
 १५३; ४.२.५.१७३;
 ४.१.३. १।२।८।१५ २५ ८।१।१।१०।
 १९६; १९७; १९९
 ११ २५; २०१; १५.२०८; ३३.२१५;
 ५. १०।१०; ५५. १७।२०
 २१७; ५५. २२५;
 ५.१.५.३३८; ९९.३५५; २.५२.
 ३७९; ५८.३८३; ९.३.३९१; १०९.३९७;
 ३.५५. १८।१८
 ५१३;
 ६.१.९.१३; १२.१६; ३७.३१; ३९.
 ३५; ८९. ३।५।६; १३०. १५।१५; १३५.
 २३; १५८.२८; १७७.१०९; २१५.
 ११७; ३.१०.१९५; १३.२३५; ३६.
 १५६; ७२.१६८; ४.१.११८;
 ७.१.३७.२३५; २।२।३।५।६
 २५६; २. ५.१३१; ५. २१।२२ २।५ ११५.
 २६६; ११५.
 ३१३; ४.८.३.३५७;
 ८.२.१.३८५; ३.५३.२३५; ५५.
 ११।१२ २।११
 ५३६; ५९.१३९.
 इमाः १.१.७२.१०५; २.७३. १३।१३
 २५२; ४.२७.३२८; ३.४.६७. १८।२१
 १७६; ४.१. ७८. २।१७.
 इमाम् २; १२।१२।१३ ३; ३.१.२६.१३
 १३।१५

अनया १.१.२३.२९; ३९.२५; ५१.
 १२६; ६२.१६२; १६३; ६३.१६७; ६५.
 १७१; ४.२.३१०; २.२.२.५२३; ५२६;

३.१.१२१; ३.३.९५. १७।१७।१८
 १५२; ४.१.
 १.१.१६; ६.१.१३.२३.
 अस्यै ३.१.१०८.१३.
 अस्याः १.१.२३.८०; ५९.११८; ५७.
 ११७; ६७.१७३; ६९.१७८; ३.६२.
 २२७; ४.२.३०३; २.१.३६.३६९; २.
 २९.५३५; ३.१.२६.३३; २.१.९६; ४.
 १.१. ११।१५ २७. १८।२१।२१
 २१२; २१३;
 ५८.२२०; ९०.२५५; ५.२.५२.३७९;
 ४.७.१३१; ६.१.६९.१२; ८५.६५; ३.
 ३.१.१५१; ३६.१५६; ७.१.१.२३९; ७.५.
 २६७; २.९८. १३।१५
 ३०६; ८.२.३.३८८.

आसाम् ५.४.११६.१२; ६.३.३.५.
 १५५.
 अस्याम् १.१.५.१०१; २.६.५.२५६;
 ३.१.३.६; ३.५.८.१५०; ४.१.३.१९८;
 १३. २३।२३ ५.२.५.३८०; ११५.
 ६।११
 ३९८.

एनत् २.४.३.५.२२.
 इमानि ३; ११ २२; १.१.५.५.५.२७.
 २६; ३.५. २।२२ ३९.१८; ५७.१५५;
 २.५५.२३०; ६९. २३।२३ ५.१.९७.
 ३६२; ६.४.१२८.१७०.

इदम् १.१.७२. २२।२३ ४.१३.३१७; ७.१.
 ११.२३५.

इदम् ५.२.५०. ७।८।९
 ३७९.

इदम् ६.१.१६१.१०२.

इदं किलोप ६.१.१६१.१०२.

इदन्त ६.३.५५९; ७.२.१५.२८६.

इदन्तत्व ७.२.१५.२८६.

इदंप्रत्यय ४.२.६०. १७।१७
 २८३.

इदंप्रथमक ६.२.१४३.१३६.

इदंशब्द ५.३.७२.४२८.

इदम इश (पा. सू.) १.१.५०.१२३; ५४.
१३५; ५५.१३५; ६९.१३७.

इदमस्त्यदभ्यस्तात् (न्या.) ६.१.३.१०.

इदमस्थमुः (पा. सू.) १.३.४.२६२.

इदमादि ७.१.७२.२६४.

इदमेतच्चन्द्र्यः प्रथमपूरणयोः क्रियागणने
६.२.१४३.१३७; १३९.

इदमोन्वादेशानुदात्तस्वृतीयादौ (पा. सू.)

२.४.३४. १११३१३१३१७

इदथाभाव ३.१.१९.२०.

इदानीम् (अ.) ५२ २४२८ ; १; १०; १२;

२६; २८; ३३; ३३; १.१.१.३८; ३.३५;

१८२२ २१२२ २६; ५०; ४.५२; ७.
१०
५९; ८.६०; २३.८३; २७.४६; १०११४

११११४ ; २९.११; ४६.११४; ४९.११९;

५०.१२२; ५१.१२६; ५६.१३३; १३९
७ ११११६१२३ ; १४०.१४७; ६२.१६३;

१०
१६५; ६३.१६७; ६७.१७२; १७५; ७२.
१८३; १८७; २.७.११५; २८.२०५; ३१.

७१
२०८; ४५.२१८; ५२.२१८; ५८.२३०;

६४.२३३; २४२; २४३; १३१०; २४७;
७२.२५२; ३.१.२५९; ४.२६२; ७.

२६५; ११. १७१२३ २६३; ५५.२५४; ६२.
२६६; ७८.२९३; ८८.२९५; ९३.२९५;

४.३.३१३; १३.३१७; १४.३१८; २३.
३१६; ४६.३३६; ५०.३३३; ६३.३३४;

६४.३३६;

३.१.१.३६५; ३७०; २६.३६५; ५५.
३९७; ६९.४०३; ४०६; २.७.४०७;

५.४०९; ६.४१६; १९.४१७; २०.
४१८; २४.४२१; ४२३; २७.४३०; २९.

४३०; ४३२; ४३३; ३५.४३६; ५०.
२६६६; ४.१२.४७७; ५४.४८७; ५६.

४८३; ७०.४९५;

३.१.१.१५; ५; १८२० ; २.३; ३.
१०११२ ; २; ७.१५; ८.१८; ११.

१७
२१; २२.३७; २६.३७; ३०.३९; ३१.
८१०; ३२.३१; ३६.३२; ४०.३६; ४३.

४३
४३; ४५.४३; ४६.४०; ५८.४५; ६२.
९१३१८ ; १०५.८३; ११२.८५; १३४.

१४
९१; २.५६.१०५; ५७.१०५; ६१.१०७;
७१.१०८; १०७.११५; १०८.११६;

१२४.१२५; १२७; १३९.१३२; १७८.
१३६; ३.११.१११; १२.१४२; १३.

१३२; १४.१४५; १९.१४५; १३३.
१६०; १५६.१६५; ४.२१.१७२; ६७.

१७१९१२२ ; १७९; १०२.१८६;

४.१.१०.२०३; ४८.२१७; २१९;

५४.२२३; ७८.२३१; ९३.२५१; ९८.
२५३; ११२. ७१११५११९ ; ११६.२५७;

१६२.२६५; २.४९.२६१; ६०.२६३; ६६.
२६६; ७२.२६७; १०४.२९७; ३.२५.

३०५; ३९.३०८; १०१.३१५; १३१.
३३१;

५.१.२.३६८; १६.३४२; १४.३६१;
१२१३३२७ ; ३.१.४०२; १८.४०६; ५५.

१०११६;
४१३;

६.१.१.२; २६; २७; ८.१३; ९.१५;
१६; ३६.३०; ३१; ३७.३१; ८४.५३;

८५.६२; ८७.६७; ९३.७५; १०८.८३;

१२९.११५; १३५.२२; १४५.१२; १६६.
 १०६; १६९.१०६; २.४९.१२७; ५२.
 १२९; १३९.१३५; ३.१०.१२५; ३४.
 १५१; ४२.१५७; १३९.१७७; ४.१.१७८;
 ३.१८१; २२.१६२; ३४.१२५; ६२.
 २०७; ६४.२०७; १२३.२२०; १४९.
 २२८;

७.१.२.२१७; ९.२१४; २६.२५०;
 ३३.२५२; ५०.२५८; ५४.२६०;
 ७३.२६६; ७८.२६९; ९०.१९११२२;
 २.२.२७८; ३.२१५; १७.२२९; ३५.
 २१९; ५९.२६८; ६७.३००; ९८.३०७;
 १०६.३११; ११५.३१४; ११७.३१५;
 ३.११३.३१२; ४.१.३१९; ६०.३५३;
 ६१.३५४;
 ८.१.१.३६१; ४.३६६; २६.३७४;
 ३९.३७७; ५६.३७३; २.४.३८९; ६.
 ३८९; ३९३; ३.३४.४३०; ४३.१४२१
 ४.१.४५२; ३.४५५.

इदित् १.३.७.५१५६; ३.१.४.५८; ७.१.
 ५९.१३२.

इदितार्थ ३.१.४.५८.

इदितो नुम् धातोः (पा. सू.) १.३.७.२६३;
 ७.१.५९.२६२; ७८.२६९.

इदित्करण ३.१.४.३.१९१; ४.१.१८२०.

इदित्त्रिधि १.३.७.१३६.

इदुपध ८.३.५६.४३५.

इदुपधस्य चाप्रत्ययस्य (पा. सू.) २.९; ८.
 ३.१२.४२४; ३९.७.३३३५; ४१.४३५;
 ४३.४३५.

इदुभ्याम् (पा. सू.) १.१.४.११६; ५.३.
 १०.४०५; ७.३.११६.३१२.

इदित्प्रत्यय (पा. सू.) ६.४.११०.२१६.

इद्रूपलोप २.४.३२.४६१; ७.१.१२.२२५; १४.
 २१५.

इद्रुचन ७.३.४७.३२७.

इद्रुधि १.३.७.२६३.

इद्रुद्धि ६.३.२८.१४९.

इध्मप्रश्न २.२.८.४१२; १४.४१५; ३.२२.
 ४५४; ३.३.१२६.१६२१; ६.२.५२.
 १३०; १३१.

इम् (प्र.) २.३.७०.४७०.

इम् (वर्णिकदेश.) १.१.७२.२१२२.

इम् (प्र.) ६.४.१३.१८२; १२३.

इम् (वर्णिकदेश.) १.१.७२.१२८.

इनद् (प्र.) १.३.२.२६०.

इनच् (प्र.) ५.२.१२२.३१६.

इनच् (प्र.) ५.२.३३.३७७.

इनन्त ५.२.१३६.४०१.

इनसभ १.१.६८.१७७.

इनादेश ६.१.१०८.१२१२; ७.१.१२.२५५.

इनाश्रय १.१.५७.१५०.

इनि (प्र.) १.१.७२.१८६; २.१.६९.४०६; ४.
 २.११.२७७; ५.१.२२२; ६६.४१५१६;
 ५.२.८२.३८८; ११६.१३१४; १३५.
 २०१; ४.६८.४३८.

इनि (प्र.) ५.२.८५.३८९; ९.४.६१५; ९७.
 १५१२१
 ३९५; ११५.३९८.

इनिन् (प्र.) ४.२.६२.२८८; ४.२३.३३०;
 ६.१.८९.६९; १५.४.९६.

इनिप्रकरण २.१.६९.४०६; ५.२.१३५.४००.
 इनिप्रत्यय २.३.६५.३६७.

इमं (प्र.) १-१-६७. १८१९; ६-४-१६३.
२५ ७८१११
२३१; २३२.

इमानिव्यभृति ५-१-११९. ३६५; ३६६; १२०.
७८
३६९.

इमप् (प्र.) ४-४-२०. १०१११११
३३०

इमद्विषय ४-४-२०. ३३०.

इमविधि १-१-६२. १६५.

इमाविधि १-१-६२. १६५.

इमविषय ७-३-९२. १३१५१६
३३९.

इय (आदे.) १-४-२. ३१३.

इयं (आदे.) १-४-२. २२२३२४२५; ३०३१४
१५१७२२२; ३१५.

इयक्षमाणा ६-१-९. १२.

इयङ् (आदे.) १-१-५७. १४९; ६-१-१२.
१९; १७. १३१४; १०८. १२१५१५१६
८१९.

इयङ् (आदे.) १-१-५५. ४-३. २०२१२४
२५ १०११११२
; ३१४; १३. ३१७; २-१-३६.
३८९; ५-४-७. १११; ६-१-९१. २१३
१६४; ६८. १६६; ४-१-१८०; ४८. १४१
२५; १४८. ६६१०११११११११११११
; १४८. २२२७; ७-२-३. २२०; ४-१-३. १५.

इयङ् (आदे.) ६-१-१७. २६६; ३-६८. १६६.

इयङ्गोदिप्रकरण ६-४-७७. २०९.

इयङ्गोदेश १-४-२. २४२४२५; ६-१-२. १६
१७. २६; १०८. २३११९; ४-४-२. १६७
२०२१२३; ४८. १५२४
; ४८. २००; ८-२-४६.
२४४४
४०८.

इयत् ८११
२३; १-१-१. १२; ३-१२; ७. ५८; ८.
६१८; ४६. ११३; ५१. १२६; ५६. १३३;
६२. १६०; ७३. १८९; २-४-११३; ३२.
१६११६; ६४. २३३; २३४; ३१.
११. २५४; २५६; २३२३; ११. २७१; १४.
२७८; २०. २७९; ७२. २४२; ४-२. ३०५;
१३. १८११८१८२०; १०७; १९. ३२०;
३२. ८१०११३; ४२. ३३१; ४९. ३३२;
२-१-१. ३६५; ३७०; ३०. ३८५; ५१.
३९३; २-२. २४२०; ४२२; २९. ४३४;
३. ७. १६६; ४. ४९. ४६६;
३. १. ३१. ६०; ९२. ७५; ३. ११. १४१;
१३. १४३; १३१. १४८; ४. ६२. १७६; ८३.
२६६; ११२. ७११११११११२२
४. ३. ६८. १४११२; १३२. ३२१; ३२२;
५-१-१. ३३६; ९५. ३६१; ११९. ३६६;
३६७; ३. ५५. ४१५; ४. ८. ४३२; ३०.
४३४;
६-१-१५१. १०१; १६१. १०२; २२१.
२१; २. ८०. १६११९; १३. १३१५१७
३. ४३. १५८; ७३. १६८; ७४. १६९; ४.
२३. १२३; १४२. २२५;
७-२. ९१. ३०५; १०२. ३१०; ४-१.
३१७१४
३४४; १२. १२८;
८-२. ६२. १११; ८१. ४१५; ४. ३६.
२६२.

इयती ५-१-१९. ३४४.
इया (प्र.) ७-१-३९. २५६.
इयां (प्र.) ७-१-३९. २५६.
इयादेश १-१-५७. १४९; ४-२-३११; ६-४.
१७४. २३५; ७-२. ८०. ३०३.

इयादेशार्थ ६०४.१७४.२३५.
 इयुभावार्थ ३.२.१०९.११६.
 इर (आदे.) १.३.७.२६३; ८.२.१५.३१६;
 ३१७.
 इर° (आदे.) ६.१.९.७३१.
 °इरच् (प्र.) ५.२.१०९.३१७.
 इरन्° (प्र.) ५.२.१०९.३१७.
 इरम्: (वै. श.) ६.२.३८.१२५.
 इरिकादि ८.४.६.४५२.
 इरिकावन ८.४.६.४५२.
 °इरिच् (प्र.) ३.४.७९.१२२.
 इरित् १.३.७.२६४.
 इरितो वा (पा. सु.) १.३.७.२६४.
 इर्वभूत १.३.७.२६४.
 इर्शब्द १.३.७.२६४.
 इल (प्र.) ५.३.८३.४२५.
 इव (अ.) ५।१६८३।६।९।१०।१८।२८ २ २२।
 २२ ३५; ३; १.१.२२.२।२; ६०.१५९;
 ७०.१८०; ७२.१८०; २.१. १११२१२;
 २७.२०२; ३२.२०२; ६९.२५०; ४.२.
 ३११; ९.३१५; १३.३१६;
 २.१.४. १४।१५।१५ ७।७।११।
 १२।२२।२५ ३५६. २१।२।२।३।२३; २.
 १८.५।५; २.४.२३; २९.४३१; ४३३
 २६; ३.४.४.४५२; ४.२६.४६९;
 ३.१.२.५; ७. २५।२५।२६ ८.१८;
 ८५.६४; २.६०. १२।१२।१३।१४।१५।
 १४।१५।१५ १२३.१२३; १७१.१३५;
 ३.१५. २१।२१।२२ १४३; २१.१२३;
 ४.१.३३.२१४; ५५.२२३; १४५.
 २६०; २.२. १७।१७ ४.५५.३३२; ६२.
 ३३३;

५.१.२.३३८; ९. १७।१७ १७।
 १७; २.७.२.३।७; ७५.३२६; ७६.३२८;
 ३.९८. १९।१९।२०; १०६. ८।८।९;
 ६.१.९.१५; १२.५९; ६९.१९; ७०.
 १५; २१५.१२८;
 ७.१.३९.२५७; ७७.२६८; २.३६.
 २९२; ४.२.२१५; ६.२.३।३।४; ९८.३०२;
 ८.२.१५.३२३.
 इव (अनुकरणम्) २.२.१८.४१७.
 इवयुक्त ३.१.१२. १३।१३; ३.१९.११५; ६.१.
 ४५.१३; ७१.५१; १३५.१६; ३.३४.
 ११५; ७.१.३७.२५५.
 °इवयुक्त ३.१.१२.२३; ३.१९.११५; ६.१.
 ४५.१३; ७१.५१; १३५.१६; ३.३४.
 १५३; ७.१.३७.२५५.
 इवर्ण १.१.५०.१२३; ६.४.८.२. १३।१४.
 इवर्ण° १६।१७ १४।१५; १.१.४८.११७; ११८;
 ५१.१२६; ८.२.१०६. ३।१०।११।११.
 इवर्णाकृति ३३; ३३; १.१.६९.१७५.
 इवर्णान्त ६.१.५०.३८; ४.१.४८.२२६; ७.२.
 १०.२२५.
 इवर्णाभ्यासता १.१.५९.१५५; ६.१.४५.
 ३६.
 इवशाब्द ५.१.११६. ३६४।१६; ३.१०६.
 ७।७।८ ४२९.
 इवार्थ ३.२.६०.११३.
 इवि (पा. श.) ६.१.६७.४५.
 इम्° (प्र.) ३.४.७९.१२२.
 इम् १; १.२.३०.२०६; ६.४.६.४.३३३.

५.१.९. २३२३; १२१. ४५५७७
 ३३०; ४६.३०९; ४८.३२३; ४९.
 ३२४; ९४.३९३; ३.५५.४१३; १७१९८
 १९१२०; २५५; ६८.१२१; ४२२;

६.१.१३.३३; १६.२५; ३७.३१;
 ६४.३३; ६५.१३; ६८.३७; ८५.५९
 १८; ८६.६६; १०३.२०; २३; १५८.

१३; २.५२. १२१७; ८०.१३१; ३.३५.
 ६७; ४.१४.१८४; १९.१२६; ७४.
 २०८; ८२.२१०; ११०.२१६; ११४.
 २१७; १७१.२३४;

७.१.१.२३८; २४०; ३३.२५२; ३७.
 २५१२६; ६५.२६२; २.५९.२९८; ७८.
 १४१११५१६१७; १०२.३३; १०६.
 ३११; ३.१४.३२१; ४.४६.३५०; ४८.
 ३५२;

८.१.३९.३६५; ५१.३७७; २.५८.
 २३०; ४११; ६२.४११; ८२.४१५; ९०.
 ४१५; १०६.४२३; ३.८७. १४१५; ८८.
 ७७; ४.१४.४५७; २१.४३०; २८.
 ४६०.

इष्यते २.१.१.३६४; २.५; ७.१४; ३.
 २.१२०.१२२; ३.१४.१६३; ४.२.१७०;
 ४.१.८२.२३४; २.१००.२१२; ५.१.
 १२१.३६९; २.९७.३९५.

इष्यन्ते १३; १.१.२१.३६; २७.९०;
 ५०.१२२; २.५१.२२७; ३.३.१३२.१५९;
 १६३.३६३; ४.१.१६५.२६८; ३.१३२.
 ३२९; ६.४.१५५.२३०; ७.३.१४.३२१;
 ८.२.८२.४१६; ३.३.४३३.

अधीष्यते ५.१.८०.३५९.
 अन्विष्यते ३.३.१०७.१५१.
 प्रेष्यते ३.१.२६. १३१११६१७१२११
 २२; ८.३.६५. १२१२२.
 प्रेषयति १.४.४९.३३३.
 प्रेषयतः १.४.२.३०५; ६.१.८५.६०.

इष ४.४.१२८.३३५.
 इषम् (वै. श.) ३.४.७९.१२२.
 इषि (पा. श.) ३.१.७. ५६८११०१११६८
 १६१७१७८१२१; ८. ३६११५१७; १११;
 ३.१०१.१५३; १०७.१५१; १६१.१६६;
 ४.१.३.२००; ७.२.४८.२९६; ३.७७.
 ३३४.

इषिकर्मन् ३.१.८. २३२५६.

इषियुक्त ३.१.८. १११.

इषीकतूल १.१.७२.१२७.

इषीका ३.३.८३.१५१.

इषीकान्त ५.१.१९.३३३.

इषेत्वक (मं.) १.३.२.२६८.

इषकर्तृ (वै. श.) ६.१.९.१४; ८.२.२५. ११०३
 १२

इष १३१३१४; १.१.३.१५; ४५.११२; ५०.
 १२३; ५७.१४४; ५८.१५१; २.१०.
 २१२३; ५.१६४; ३.१.२५४; ४.२.
 ३०६; २.१.६९. १२२७; १३५; ४.
 ६२.२९१; ७.४.४५; ३.१.७.३३; ८.
 १२१६; १७१८१९१२०१२१२३;
 १९; ३१.
 ४८.५५; १२.७६; ९.८०; ४.१.१६८;
 ४.११०.१२७; ४.१.१.१६१; ७.४.२२८;
 ८५.२६७; ८७.२३८; २.३६.२७९; ३.

१५५.३२५; ५.१.२.३३७; २.४५.३६०;
 १४.३१३; ३.५८.११७; ८३.४२५; ४.
 ४२.४६६; ६.१.१२.१६; ५०.३६; ८०.
 २५; १०३.८१; १५८.१६; १००;
 १८२.११०; २.१.१६।१७; ५०.१२८।
 २३।२३; ८०.१३३; १३०.१३७; ३.४३.
 १५९; ४.१४.१२१; ४८.२०१; १७७.
 २३१; ७.१.१.२३६; २.२०; ३७.२५५;
 ५८.२६१; ८९.२७१; ९६.२७६; २.३५.
 ७।१।९; १०१.३०९; ८.१.५५.३७८; ३.
 २५.४०३; ६१.४४१; ८८.४६७; ४.२१.
 ४६०.

इष्टकचित १.१.७२.१६७.

इष्टकाव ५.२.१०९.३२७.

इष्टतः १.३.६०.२२७; २.२.२०.११८.

इष्टबुध्दर्थ १३।१७

इष्टवाचिन् १.१.३.४६; २.५.११५; ४.२.३०६;
 २.१.६९.४०६; ४.१.८५.२३७; २.३६.
 २७९; ५.१.२.३३७; ६.१.१२.१८; १५८.
 १२; ३.७०.१३६; ४.४८.२०१; ७.१.१.
 २३६; ९६.२७६.

इष्टसुख ३.१.४८.५५.

इष्टा १.१.५०.१२२; ३.३.१३२.१५९; ४.२४.
 १७३; ४.३.१३२.३२१.

इष्टान्वाख्यान २२

इष्टार्थ ६.२.५२.८।११।१८।२८

इष्टि २०; १.१.२४.८३; ४.३.३१३; २.१.६९.
 १२।१३ १२।१४ १७।१८

इष्टिज्ञ २.४.५६.४८८.

इष्टा (अ.) ६.१.८४.५७; ७.४.४८.३५१;
 ३५२.

इष्ट (प्र.) १.१.६७.८।८।९; ६.४.१६३.२३१;
 ७।८।११

इष्टवत्प्रातिपदिक ६.४.१५५.२३०.

इष्टवद्भाव (पा. श.) ६.४.१५५.२३०.

इष्टणु (प्र.) ६.४.१५१.२०२.

इष्टणुच् (प्र.) ३.२.५६.१०५; ५७.७।१०।
 ११

इष्टवास २.३.७.४४६.

इष्टस् (प्र.) ३.४.७९.१२२.

इष्टसोः सामर्थ्य (पा. श्र.) २.१.१.३५३;
 ३६१; ८.३.३९.९।१।२५; ४५.४३५.

इष्टत्व ७.४.५४.३५२.

इष्टनुच् (प्र.) ३.२.५७.१०६.

इष्टभाव १.२.९.१६७.

इष्ट (अ.) १७ २।२४ २०; ९ ३।१८।
 ५; ९; ९; ११; १७
 १८।१९।२५।२५; १ ७ २६ २२
 ; १८; १९; २०; २५;
 २२; ६।७।१३।२१।२५ ११।१२।२७ १९।
 ; २४; २५
 २४ ३।२४ ७।१७।१८ ५।१२।२६।२६
 ; २६; २७
 २० ५।२६।२७ २४।२५।२८ २।४
 ३१; ३३; ३४; ३५;
 १.१. ६।१३।१८।१९ १८।१८
 ; ३८;
 १७ १५।१७ १५।१६ २१ ३.
 ३९; ४०; ४१; ४२; ४३
 १४।१५।१७।१८।२०।२१।२२ १।१२।
 १७।१८।२५।२६ १।२।३।९ ५।२०;
 ५।७।१६।२१ १४।१५ १।२।१० २।९
 ; ५०; ४. ५१; ५३;
 २३ २।९।११ १।५।५।६।
 ५.५३; ५४; ६.५६; ७. ५७
 ७।८।१०।१३।१५।१८।२१।२५ २।३।४।
 ५।६।२३।२५।२७ ; १३ २६ २४
 ३।९।१५।१७।१७ ; १६०; १६१; ६२;
 ११।१५ ५ १६।२१।२३ ३१;
 ६९; १३.७०; १४. ७. ३७;
 १८.७३; १९.७३; २०.७४; ३।११।१९;
 ७५;

२.१.१.१७७२६ ; ११११११५ ;
 ३० ; १५ ; २१२४२५ ; १११११२७
 ३६३ ; ३६३ ; ३६३ ; ३६३ ;
 ३६६ ; ३६० ; ३६२ ; ३६८ ; २.३७६ ;
 ५.१२६६७ ; ६.२३२४ ; १०.३७६ ;
 ३० ; १८.३०१ ; २०.३८२ ; २५.
 ३८३ ; ३०.३८५ ; ३२.३८६ ; ३६.
 ३६६ ; ४८१०११४ ; ४०.३६० ; ४१.
 ५६ ; १०११११३ ; ४०.३६१ ; ४१.
 ३६२ ; ५१.३६३ ; ३६४ ; ३६५ ; ५२.
 १६१८२० ; ५५.६७१३२२ ; ५६.
 ३१ ; १७११८ ; ६०.२१२२ ;
 २११११११३१४ ; ६१.१८११९ ;
 ११११११८ ; १३३२४ ; ७१.१०६ ;
 २.२.२०७ ; ३.४०८ ; ५.४०९ ;
 २३ ; ६.४१० ; ११२२२४ ; ४११ ; ४१२ ; ७.
 १५११६ ; ५८.४१३ ; १०.१६ ; १७.२१
 १९.४३८ ; २४.४२० ; ४२१ ; २१२४
 १६४ ; ४२५ ; ११११५१५२७ ; २९.
 १७१८२० ; १४१६१७२० ; २५.३३ ;
 ६३६ ; ३६.१३१७१२२ ; ३३.३३ ;
 ३.१.१२१७७ ; १२.३३ ; ४.४४ ; ५.
 १६११९ ; ७.४४६ ; १२.४४८ ; १६.
 ११२२१३ ; १७.४५० ; ४५१ ; १८.४५२ ;
 २०.४५३ ; २२.४५४ ; २८.४५५ ; ३०.
 १०११११३ ; ४२.४५६ ; ४३.४५७ ; ४५.
 ४६० ; ४६.४६१ ; ५०.४६३ ; ५४.४६५
 २१ ; ६५.४६६ ; ६७.२२२२२२ ; ६९.
 ४६१ ; ७१.४७० ; ४७१ ;
 ४.३.४७३ ; ७.४७४ ; १२.४७६ ;
 २६.४७८ ; ३२.४८० ; ३३.४८२ ; ३६.
 ४८४ ; ४५.४८५ ; ४९.४८६ ; ५६.

११५१११६ ; ६२.१३१६१७२० ; ११
 १२ ; १३३० ; ७४.५६ ; ७७.५६ ; ८५.
 ४९९ ; ५०० ; ५०२ ;
 ३.१.१.१७ ; २३२४ ; २.२४ ; ३.
 १९ ; १८२२ ; १८.२१२३ ; १२३३
 ४६२१ ; १४ ; ८१७ ; १५ ; ८१६ ; १७ ;
 १२१२ ; ३१११२१५११५१६१९ ;
 ९.६७ ; ११.२२ ; २४ ; १२.११२२१४
 १५११८ ; १७ ; २३ ; १३.२३४७८ ; १४
 १८.२६ ; १९.२७ ; २१.२८ ; २२.२८ ;
 ३७ ; २६.१०११११८२१२४२६ ; ३५१
 ६७१२१५११८२०२४ ; ११३ ; १०१
 २२ ; २५ ; ३६ ; २८.१२१३ ; २७.३७
 २० ; ३१.४१ ; ३३.४२ ; ४३ ; ३६.
 ४६ ; ४६.४४ ; ६७.१५१८२० ; ३१५१
 २२ ; ६० ; ७८.११२०२१ ; ८६.६५ ;
 ८७.१३२३ ; १४.८२६ ; ६९ ; ९०.७० ;
 ६७१ ; ९१.७२ ; ७३ ; ७५ ; ९२.७३
 २० ; ९३.७७ ; ९४.७७ ; १०६.
 १३ ; १०९.२४ ; १२५.८९ ; १३२.९१ ;
 १३४.९१ ; १३७.९२ ; १४५.२३ ;
 २.१.१.२ ; २५ ; १५२१२३ ; ९७
 १०१२२१ ; ४.९३ ; ८.९९ ; १६.१०१ ;
 ६३.१०४ ; ७१.११ ; ६३.११२ ; १०१.
 २० ; ८२१ ; १४ ; १०७.१११ ; १०७.१११
 १२ ; १०९.११२ ; ११७ ; ११०.११८ ;
 ११८.१२२ ; १२२.१२२ ; १२३.१२३
 ३७१५११२०२२ ; १२४.१२४ ; १२६ ;
 २११२११५ ; १२६.१२६ ; १२७.१२९
 १६ ; ५८ ; १३९.११३ ; १४१.१३२ ;
 १३३ ; १७१.१३२ ; १७८.१३५ ; १३६
 १८०.१३६ ;

३५.१२०; १०.१२०; ११. १२१; १२.१२३; १६.१२४; १८.१२४; १३५;
 १९. १३२१२३; ४३.१२८; ५६.१२९;
 १२३.१५६; १२६. १२१५१६१२०१२११
 २१; १३१.१५८; १३३.१५९; १६०
 २३; १३६. ११६८११०; १३९.१२३;
 १५६.१६५; १५७.१६५; १६१.१६६;
 १६७.१६७;
 ४.१.१६८; २. ६१८२०; २१.६१७०१
 २५; १७३; २६. १६१२६; १०१५११९
 ; १७५; १७५;
 ४१.१७६; ६२. २२२२; १७७; ६७.
 १७९; १६०; ६९. ८११०; १२१; ७७.
 १८१; १८२; ११०.१८७; ११३.१८८;
 ४.१.१.१५ ६१२२२३२२२५
 २७२७; ११२३११६१७१८२०;
 ६१२१११५१८२०। २२। २४। २५
 १९२;
 ११२५१७१७२१२४ २६११०
 १९३;
 १४ १० ३८ ६१६ ४१०१
 १६५; ३.१९६; १९८; १९९; २००
 १७२०; ४. २०१; ७. २०२; २०३;
 १३. १३१६१२३; १६. १३; १८.
 १७ ४५१७८११२ २६. २२
 २१०; २०. २११;
 २७. २१२; २१३; ३१. २१३; ३२. २१३;
 ३६. २१५; ४८. २१७; २०१२०१२४
 २१९;
 ५४. १५१९; ५५. १११५; ६०. २२५;
 ६३. २२६; ८१११४; ७८. २२९; २३२
 १५१२२१२३; ७९. २३३; ८२. २३५;
 ८५. १२१४; १२१२ २१२१८
 २३७; ८७. २३८; ८८. २३९
 ११११२५ ४; ८९. २४०; १२
 ; २४०; ८९. २४०; १२१
 २४२; ९०. २४४; ९२. २४५; २४६; ९३.
 २४७; १७२०१२५ १५. ४६१६१०
 २४९;

९८. २५४; ११४. २५६; ११५.
 २५७; १२८. २५८; १५५. २६३; १५८.
 २६४; १६१. २६४; १६२. २६५; १६३.
 २६४; १६५. २६७; १६८. २६९; १७०.
 १७१८११९ २६९; १७७. २७०;
 २. १९१२०२३; ५. २७३; १०.
 २७२; २१. २७५; ३६. २७६; ४३. २८०;
 ४५. २८१; ५२. २८३; ६०. २८३; ६५.
 २८५; ६६. १२१३१७१२० २१५; ७२.
 २८७; ९१. २८९; ९२. २९०; १०४.
 १८१८; २८० १५१२३ १०१४१८१
 २९२; २९४; २९५;
 २२ १६११० १९९
 ; २९७; १३०. ३००; १३७. ३००;
 १७७. ३०१;
 ३. ३३४ ६१७१११२०१२२
 ३०६;
 २३; २५. ३०७; ६६. ३०९; ६८. ३१२;
 ३१६; १२०. ३१८; ३१९; १३१.
 ३२६; १३२. ३२१; १३५. ३२२; १४०.
 १२१३ ११११३१५१८
 ३२३; १५५.
 १५६. ११२१३१७ १११
 ३२६; ३२७;
 ४. ९. ३२९; ८३. ३३१;
 ५. १. ३३६; २. ३३७; ३३८; ३.
 ३३९; ७. ३३९; ९. ३४०; ३४१; १३.
 ३४२; ३४३; १६. ३४२; १९. ३४३;
 ३४४; २१. ३४६; २२. १०१३१६
 ३४६; २३.
 ३४७; २८. १२१६१२० ३४८; ३४९; ३४.
 १४१७७११२१२२ ८१२१८१
 ३५०; ५८. ३५३;
 २४; ५९. ३५५; २१२४ ४
 ३५६; ३५७; ७६.
 १७१८ ३५९; ११३. ३६३; ११७.
 ३६४; ११९. ३६६;
 २. १२. ३७३; २७. ३७५; २८. ३७५;

४१. १२१७३२१ ; ४५. १२१४१७७ ; ४६. ३७९ ; ४७. ३८० ; ४८. ३८१ ;
 १०११३१५१९६ ; ४७. २१११३ ; ४८. १९६ ;
 ४९. ३८४ ; ५०. १६१२० ; ५२. ३८५ ; ५८. १५१९१२३ ;
 ३८५ ; ७९. ३८८ ; ९४. १०११११ ; ३९१ ;
 १२१२११८१२४२५ ; ४२. ३९३ ; ३९३ ;
 ६६. ३९५ ; १०१. ३९७ ; ११८. ३९३ ;
 १२६. ४०० ;
 ३. १. ४०२ ; २. ४०२ ; ५. ४०३ ; ८. ४०५ ;
 १४. ४०५ ; २७. ४०८ ; २८. ४०८ ; १४११५१३३ ;
 १३११३१८२३ ; ५७. १९१२१ ;
 २२ ; ६०. ४१७ ; ४१८ ; ६६. ४१८ ;
 ६७. ४२० ; ६८. ३३११५ ; ७२. ४२३ ;
 ७४. ४२४ ; ८३. ४२५ ; ८४. ४२६ ; ९५. ४२६ ;
 ११८. ४२६ ;
 ४. ७. १११२० ; १९. १४१५११८ ;
 ६१९ ; ४५. ४३६ ; ५०. ४३६ ; ५७. ४३७ ;
 ६९. ४३९ ; ७३. ४३९ ; ११६. ४४२ ;
 १३१. ४४३ ; १३५. ४४३ ;
 ६. १. १. ३३ ; ५१० ; २. २५ ; ७११८१
 १८ १ ; ४. ६ ; ५. ९ ; १० ; ११ ;
 ६. १० ; ७. ११ ; ९. ११ ; ११२०१२२ ;
 ३६ ; १२. ३१५१९६१९८१२०१२२ ;
 ६१४११५१७१७१८१९१२० ; १३. १५ ;
 २० ; ४१४५६६७८१९१० ; १७. २५ ;
 ५११८ ; २७. २८ ; ३०. २८ ; ३६. १११ ;
 ३७. १० ; ४१३ ; ३९. ३३ ; ४५. १५१९६१
 २३२४ ; ५५ ; ५०. ३९ ; ६१. ८१२ ;
 ६३. ४२ ; ६४. ४२ ; ६५. ४३ ; ४४ ;
 ६८. ४६ ; ६९. ४८ ; ७१. ४९ ; ७२. ४९ ;
 ५० ; ५१ ; ७४. १६ ; ७७. २११२२ ;

११११२४२५ ; ७९. १३ ; ४. २१ ;
 ५३ ; ७९. ५४ ; ८२. ५५ ; ५६ ;
 ८४. ५६ ; ४५. १५१२२३२४ ; ३ ;
 २२ १२२१ २२ ५ ; ८७. ६७ ;
 ६१ ; ६२ ; ६४ ; ६५ ;
 ७१७७ ; ११११०१११११४१५१९६१
 ११२१२४ ; १७१७०११११३१११९६१
 ;
 १८२१२३ ; ४६१८१११११२११५ ; ९३.
 ४१७२० ; ९४. ७५ ; ९५. ७६ ;
 १८ ; ९६. ७६ ; ९८. ७७ ; १०२. ७८ ;
 १३११७२१ १२१३१९६१७७११८२० ;
 ;
 १०८. ११११३२०१२६ ; ११२. २२ ;
 ११३. १७ ; ११५. ८६ ; १२४. २७ ; १२५.
 १० ; १२६. ८९ ; १३५. ९२ ; ९३ ; ९४ ;
 १४७. ३५ ; १५८. ९६ ; १९ ; १९१२३ ;
 १५९. १०११० ; १६१. १०१ ; १६२. १०३ ;
 २२ ; १६८. १०६ ; १७७. १०९ ; १८२.
 २११६ ; १८५. ११० ; १८६. १११ ; ११२ ;
 १८८. ११३ ; १९२. ३६१२२ ; १९६. ११५ ;
 २०४. १३१७७ ; २०५. ६७८१९ ; २१७.
 ११८ ; २२२. ११८ ; ११११ ; २२३. १२०
 ५१२ ;
 २. १. १२२ ; ११. १२४ ; ३३. १२५ ; ३८.
 १६१२१ ; ४२. १२६ ; ४७. १८१९ ; ४९.
 २२ ; १२४ ; १२८ ; ५०. १८१८ ; ५२.
 १११८१२०१२४ ३११३ ; ८०. १७१९१
 १३० ; १३१ ; ८०. १३१
 २१ ; ८२. १३२ ; ९३. १३२ ; १०६.
 १३३ ; १०८. १३३ ; ११७. १३४ ; १२१.
 १३४ ; १३०. १३५ ; १३६. १३५ ; १३९.
 २११९१९१९ ; १४३. १३६ ; १७७. १३८ ;
 १९१. १३९ ; १९७. १३९ ;
 ३. १०. १४४ ; १४. १४६ ; २५. १४६ ;

३४. १२।१३ ३ १६।२१ २।३
 १५०; १५१; १५३; १५४; ३५.
 ६ १२।१३।२४ ११।१७
 १५५; १५५; ३७. १५६; ४०.
 २० २१ ३।१३।१५।१६
 १५६; ४२. १५७; १५८; ४६.
 २।२०; ४७. १७ १२ १२
 १६०; ४७. १६१; ५७. १६३; ६१. १६४;
 ६६. २०।२५ २० ४।१२।१३
 १६५; ६८. १६६; १६७; ७४.
 १६९; ७६. १६९; ८२. १७१; ८३. १७१;
 ८९. १७२; ९७. १७३; १०९. १७६; १११.
 १७७; ११२. १७।१९।२० १२१. १७६;
 १२२. ८।१०।११ २।२
 १७६; १७६; १३८. १७७;
 ४. १. १७८; २. १८०; १८१; ३. १८१;
 १८२; १३. १८२; १८३; १४. १८५;
 १६. १८४; २२. १८७; २।१६।१८।२०।
 २।२५ ३।२३ ४।२५ ५।१६।१८।
 ; १९०; १९१; १९२
 २५ ; २३. १९३; १९४; २४. १९५; ३४.
 १४।२४ १०. १९६; २२. १९७।१९८।
 १९५; ४०. १९६; ४२. १९७
 १८।२१ ; १९८; ४५. १९८; ४७.
 १९९; २००; ४८. १५।१७।१९।२०।२२
 २०१; ४९. २०१; ५२. २०३; ६२. २०६;
 ७४. १।१०।११।१२ २०९; ८२. २०९;
 ८७. २।२ ८९. २।११; २।१२; ९६. २।१३;
 १०१. १९।२१ २ १०४. २।२४;
 १०६. २।१५; ११०. २।१५; २।१६; २।१७;
 १२०. ३।१०; १२१. १।१५ १।१ ७।१
 १३०. २।२१; १३३. १।२३; १३५.
 २।१६; १४०. २।२४; १४१. २।२४; १४३.
 २।२५; १४६. २।२७; १४८. २।२७; १५३.
 २।२९; १६१. १९।२०।२२ १६३. २।२२
 २४ ; १७४. २।३५;
 ७. १. १२ २५ ३।१८।२५ २।५।
 ८।१२।१५।१८।२१ ; २. १४ ३. २५;

६. २।२३; ९. २. १४; १२. २।१० २।४
 १४. २।२६; २०. २।२७; २१. १२।२०।२४;
 २।७ २।८; २३. २।२८; २६. २।२०; २८. २।२२;
 ३३. २।२३; ३४. २।२३; ३७. २०।२४।२४;
 २।३।६।१० ८ ५०. २।२७; २।५८; ५४.
 ४।१६।१८ २।३।८ १४
 २।५९; २।६०; ५६. २।६०; ५९.
 २।६२; ६५. २।६२; ६९. २।६३; ७२. २।६३;
 ७।१५।१९।२२ १०. २।६५; ७।८।२।१।
 २।६६; ७३. २।६५; ७।८।२।१।
 २।६७; १।२।३।३।६।१२; ७४. १४।१७
 ; ७४. २।६७;
 ७७. २।६८; ७८. २।६९; ८०. २।६९; ८२.
 २।७०; ९०. २।७२; ९३. २।७३; ९६. २।७३;
 २।७।२६ १।३।८।१०।११ १०२. २।७७;
 २।७५;
 २. १. २।७८; २. २।७९; ३. २।८०; २।८१;
 ८. १।१५।२।२।२६ ; ९. २।८३; १०. २।८४;
 १३. २।८६; १५. २।८६; २०. २।८८; २१.
 ११।१२ २८. २।८९; ३५. १०।१६
 ७।८।१५ २।९४; ४४. २।९६; ४८. २।९६; ५८.
 २।९७; ६७. ३।००; ३।०१; ७०. ३।०१; ८२.
 २१ ३।०३; ८४. ३।०४; ९८. ३।०५; १०१. ३।०९
 ६; १०२. ३।१०; १०६. ३।११; १०७. ३।११
 २२ २।८।११।१२ ११७. १९।१९।२३
 ; ३।१२; ११७. ३।१४;
 १०।१२ ३।१५;
 ६. १. ३।१७; ३।१७; ३. ३।१७; ३।१८;
 १०. ३।२०; ३३. ३।२२; ३।२३; ४४. ३।२३;
 ४५. ३।२५; ४६. ३।२६; ५०. ८।१५।१९;
 ३।२९; ५१. ३।२९; ५४. ३।२९; ५।९।१३
 ५५. ३।३०; ६६. ३।३३; ६९. ३।३३; ७५.
 ३।३४; ७७. ३।३४; ८३. ३।३५; ८५. ३।३५;
 ८८. ३।३९; १०३. ३।४०; १०८. ३।४०; ११३.
 १७ १२ १२
 ३।४१; १२०. ३।४३;

४.१. १।९।१७।२२ ; ३१३ ; २.३११
 ९.३२२ ; ८।११ ; १०. १०।१८।२० ; ३१८ ;
 २३.३२९ ; २४.३२९ ; ३५.३२९ ; ४०.
 १६।१८।२१ ; १५।१९ ; ६७.३५५ ;
 ३५६ ; ७५.३५६ ; ८३.३५८ ; ९२.३५९ ;
 ९३. १९।२०।२१ ;
 ३५९ ;

८.१.१. ७।१३।१५ ५ २।४।८
 ३६१ ; ३६२ ; ३६४ ;
 १०।१९ ; २.३६४ ; १२।१४।१८।२१।२२ ;
 ३६६ ;
 ५.३६६ ; ९.३६७ ; १२.३६८ ; १२।१३।
 ३६९ ;
 १४।१७।१८ ; २०।२१।२१।२२।२२ ;
 ३७१ ; १७. ३७१ ;

१८. १०।११।१८।१९ ८।१७ ५
 ३७२ ; ३७३ ; ३०.३७५ ;
 ३९. १६।१७।१८ १४ १७
 ३७५ ; ५७.३७९ ; ६७.३७९ ;
 ६८. १।१४।१६ ११।११ ४ ३।५।
 ३८० ; ७०.३८१ ; ७२.३८३
 ७।२२ ; ७४.३८४ ;

२.१. ३।८।११ १५ २३ १।१७
 ३८५ ; ३८६ ; २.३८६ ; ३८७ ;
 ३.३८७ ; ६।१४ ५।२२ २०
 ३८८ ; ६.३८९ ; ३९० ; ३९१ ;
 ८.३९२ ५।६।१२।१५।१६ १५.१९
 ३९५ ; १५.३९६ ;
 १६.३९७ ; ३९८ ; २१.३९९ ; २२.४०० ;

२३.४०१ ; २५. ७।१३।१९ ४७
 ४०२ ; ४०३ ; ३२.
 ४०३ ; ४०४ ; ३८.४०५ ; ५०.४०९ ; ५५.
 ४०९ ; ६९.४१२ ; ७२.४१२ ; ७८.४१३ ;
 ८१.४१५ ; ८३. २३।२३।२५ ४१७ ; ८४.
 ४१७ ; ८६. १८।२० ८८.४१९ ; ९२.४१९ ;

१०७.४२१ ; १०८.४२२ ; ४२३ ;

३.१.४२४ ; १२.४२४ ; १३. १७ १०।११
 १५.४२६ ; १७. ६।७।१२ २९.१०
 ४२९ ; ३२.४२९ ; ३३.४३० ; ३४.४३० ;
 १।१ ४३१ ; ३८. १०।३१ ४१.४३४ ; ४३.
 १८।१९।२१ ५६ ४५.४३५ ; ४३६ ;
 ५६.४३८ ; ५९. १३।१६ ४।५।७।११
 ४३९ ; ६१.४४१ ; ६४.४४२ ; ६५.४४२ ;
 ४४३ ; ७९.४४५ ; ८५.४४६ ; ८७.
 ८।१०।१७ ४ २३।२४
 ४४६ ; ८८.४४७ ; ९१.४४७ ;
 १०८.४४९ ; ११५.४५० ;

४.१.४५२ ; २.३।५ ३.४।४ ६.
 ४५५ ; ७.४५५ ; ८.४५५ ; १३.४५६ ; १६.
 ४५८ ; २०.४५९ ; ३२. १३।१८ ३।४
 ४६२ ; ३४. १५।१५ ३६. २०।२१
 ४६२ ; ४०.४६३ ; ४१.४६३ ; ६५.
 ४६५.

४.१.४५२ ; २.३।५ ३.४।४ ६.
 ४५५ ; ७.४५५ ; ८.४५५ ; १३.४५६ ; १६.
 ४५८ ; २०.४५९ ; ३२. १३।१८ ३।४
 ४६२ ; ३४. १५।१५ ३६. २०।२१
 ४६२ ; ४०.४६३ ; ४१.४६३ ; ६५.
 ४६५.

इहं (अ.) ४.२.१०४.२१२.

इहत्य ४.२.१०४.२१२.

इहभाव १.३.४. २।३।४।४
 २६३ .

इहस्थ १.३.२.२५९ ; २.३.७.४१६.

इहार्थ १.१.३.४७ ; २.२.८.१ ; २.३.६५.४६७ ;
 ५.१.१३. १०।१० ३४२ ; ७.१.७८.२६९ ; २.
 १०.२१३ ; २८४ ; ८.१.१.३६३ ; ३.५५.
 २।२ ; ४.१७.४५९.

ई (वर्णः) १.१.५६.१३९; १.१.६.१.१.१.२०;
 ६.३.३४.१.५.१; ७.१.९६.२.३३.

ई (प्र.) ५.२.१०९.३.१.३.

ईकक् (प्र.) ४.१.१५.२.१.१.०; ८५.२.३.६; ४.
 ५९.३.३.२.

ईकक् (प्र.) ३.२.५६.१.०.५; ४.१.१५.
 २.०.९; ८७.२.३.१.

ईकन् (प्र.) ४.१.८५.२.३.३.

ईकार १.६; १.१.१०.१.६.१.१.८; ४४.१.०.६;
 ४६.१.१.४; ५६.१.३.८; ६२.१.६.३; २.१.
 ५१.३.१.६; ५२.१.१.१.६; ५५.३.१.३; ३.
 १.६.१.१; २.१.१.५; १.३.१.१.३.१.६; १.३.२.
 ४.२.६.१.३.४; ४.१.१.१.१.३.३; ३.५.१.१.६;
 २.०.०; १.४.१.२.०.६; १.७.२.०.१; ४.८.२.१.८;
 ४.१.७.८.२.३.२; ८७.२.३.८; ९३.१.१.१.२.०;
 १.४.७.२.१.६; ३.१.५.५.३.२.५; ४.५.९.
 ३.३.२; ५.१.२.३.३.२.७; ६.३.३.४.१.५.१; ४.
 १.७.७.२.३.४; ७.१.३.९.२.५.६; ९६.२.५.६।
 ७।८।९।१२

ईकार १.१.१.१.१.६.६.

ईकार ७.१.३.९.२.५.६.

ईकारग्रहण ६.१.१.३.०.१.३; ३.३.४.१.५.१; ७.
 १.९.६.२.३.३; ८.२.१.५.३.१.६.

ईकारप्रतिषेध ३.२.१.३.९.१.३.३; १.३.२.

ईकारयण १.१.५.७.३.१.५.०.

ईकारलोप ३.४.८.५.१.२.२.

ईकारविधि ६.३.३.४.१.५.१.

ईकारान्त १.१.२.०.३.१.५; ५६.१.३.९; १.६.०;
 २.१.५.२.३.१.६; ४.१.१.१.१.३.३; २.
 १.४.१.३.०.१; ७.१.१.२.३.३; ८.२.१.५.
 ३.१.६.

ईकाराभावार्थ ३.४.२.६.१.७.४.

ईकारोच्चारण ३.४.८.९.१.६.५; ४.४.५.९.
 ३.३.२.

ईक्ष (धा.)

ईक्षते ३.१.३.१.१; २.२.२.३; ६.१.५.
 २.०.

ऐक्षिष्ट १.१.२.१.३.३; ६.१.८.५.६.४;
 १.०.८.८.३; ४.७.४.२.०.२.

अपेक्षते २.१.१.३.६.०; १.१.१.२.
 ३.६.५; ४.
 १.७.८.२.२.२; ५.१.१.१.९.१.३.१.४;
 ६.४.
 १.१.३.१.०.

अपेक्षन्ते २.१.६.९.५.१.१.१; ५.२.४.८.
 ३.३.३.

अपेक्षिष्यते १.१.३.१.५.५.

अपेक्षिष्यामहे १.१.३.१.४; १.३.१.५.
 ५.०;

२.३.८.२; ६.२.१.६.१.७; २.३.२.६.१; ६.२.

ईदृश १.३.२.२५^२; ३.१.३६.३६; ७.१.२६.
३६; ४.३.६६.३९५.

ईदृशत् ६.१.५.२^३; ९.१^२.

ईदृशा १.४.२७.३२^५; ३.१.२६.३३.

ईदृशित १.४.२७. ११११११२१२१२१३१४१५ ;
३२८

४९.३३^१२; ३१६१९०१११ ; ५०. १४११५१
१६१९११९११९१२२१२२२३२३ ; ५१.

१२११४
३३६ ; ४.१.१६३.२६^२.

ईदृशिततम १.४.४९.२३^३२^३.

ईदृशिततमा १.३.१४. २५^३३६ ; ४.३२. ३३^३०.

ईदृशितयुक्त १.४.५१.३३^३६.

ईदृशिता १.४.४९.३३३.

ईदृशितेदृशित १.४.२७.३२^५८.

ईम् (अ.) ६.१.१२७.९०.

ईमहे (वै. शा.) ५.२.१०९.३९^६६.

ईम् ३.२.१०९.३९^६६.

ईय (प्र.) ४.३.६०. १६१७१९१९१२०
३१०

ईयस् (प्र.) १.१.६७.१७३; २.४८.२२^२४;
५.४.१५६. १४१७ ; ६.४.१६०.२३०
१५१२०

ईयस् (प्र.) १.१.६७.१७३; २.४८.२२^२४;
५.४.१५६. १४१७ ; ६.४.१६०.२३०
१५१२०

ईयस् (प्र.) १.१.६७.१७३; २.४८.२२^२४;
५.४.१५६. १४१७ ; ६.४.१६०.२३०
१५१२०

ईयस् १.१.६७.१७३; २.४८.२२^२४;
५.४.१५६. १४१७ ; ६.४.१६०.२३०
१५१२०

ईयस् १.१.६७.१७३; २.४८.२२^२४;
५.४.१५६. १४१७ ; ६.४.१६०.२३०
१५१२०

ईयस् १.१.६७.१७३; २.४८.२२^२४;
५.४.१५६. १४१७ ; ६.४.१६०.२३०
१५१२०

ईयस् १.१.६७.१७३; २.४८.२२^२४;
५.४.१५६. १४१७ ; ६.४.१६०.२३०
१५१२०

ईयस् १.१.६७.१७३; २.४८.२२^२४;
५.४.१५६. १४१७ ; ६.४.१६०.२३०
१५१२०

ईयस् १.१.६७.१७३; २.४८.२२^२४;
५.४.१५६. १४१७ ; ६.४.१६०.२३०
१५१२०

ईयस् १.१.६७.१७३; २.४८.२२^२४;
५.४.१५६. १४१७ ; ६.४.१६०.२३०
१५१२०

ईयस् १.१.६७.१७३; २.४८.२२^२४;
५.४.१५६. १४१७ ; ६.४.१६०.२३०
१५१२०

ईयस् १.१.६७.१७३; २.४८.२२^२४;
५.४.१५६. १४१७ ; ६.४.१६०.२३०
१५१२०

ईयस् १.१.६७.१७३; २.४८.२२^२४;
५.४.१५६. १४१७ ; ६.४.१६०.२३०
१५१२०

ईयस् १.१.६७.१७३; २.४८.२२^२४;
५.४.१५६. १४१७ ; ६.४.१६०.२३०
१५१२०

ईयस् १.१.६७.१७३; २.४८.२२^२४;
५.४.१५६. १४१७ ; ६.४.१६०.२३०
१५१२०

ईयस् १.१.६७.१७३; २.४८.२२^२४;
५.४.१५६. १४१७ ; ६.४.१६०.२३०
१५१२०

ईयस् १.१.६७.१७३; २.४८.२२^२४;
५.४.१५६. १४१७ ; ६.४.१६०.२३०
१५१२०

ईषियिषति ६.१.३.१^२.

ईषियिषति ६.१.३.१^३.

ईषतः (वै. शा.) ५.४.३०.४३^३

ईषते (वै. शा.) ५.४.३०.४३^३.

ईषत्याः (पा. सू.) ८.२.११.३९^१६.

ईष् (धा.) ७.२.७८. ३०^११^५.

ईष्टे ४.१.३३.२१^३; ७.२.७८.३०^१२.

ईशे ४.४.१०४.३३^५; ४.४.३०. ४३^३

ईशे ४.४.१०४.३३^५; ४.४.३०. ४३^३

ईशिवे ७.२.७८.३०^१२;

ईशिव ७.२.७८. १५१७१७
३०^२

ईशिता ७.२.८.२२^३३.

ईशितुम् (अ.) ७.२.८.२२^३३.

ईशीइजनां स्थवे (न्या.) ७.२.७८.३०^१२.

ईश्वर १.१.४७.१९^४; २.३.९.४३^३; ५.१.

११९.३६^३; ६.१.२. ३^१; ७.२.८.२२^३३.

ईश्वरता २.३.९.४३^३.

ईश्वरभाव २.३.९.४३^३.

ईश्वरवचन १.४.९७.३९^९; २.३.९.४३^३.

ईश्वरवाचिन् २.३.९.४३^३; ४३^८.

ईश्वरशब्द १.४.५५.३३^०; ५६. ६१७१७
३४०

ईश्वरसभ १.१.६६.१७^७.

ईश्वरे (पा. सू.) १.१.४४. २४^२४.

ईश्वरे तोसुनकसुनौ (पा. सू.) १.४.५६.

३४०.

ईषच्चय ३.३.१२६.१५^५.

ईषत् १.१.८.६^३; १०.६^१; ६.१.५०.३^३०;
३६.

ईषत्कार २.२.७.४१^६; ६.२.५२.१३^०.

ईषत्पान ३.१.९४.२^०.

ईषत्पिङ्गल ६.२.५२.१३^०.

ईषत्पिङ्गल ६.२.५२.१३^०.

ईषत्पिङ्गल ६.२.५२.१३^०.

ईषत्पिङ्गल ६.२.५२.१३^०.

ईषत्पिङ्गल ६.२.५२.१३^०.

ईषत्पिङ्गल १.४.३०.३३^१; ६.१.३. १^३.

ईषत्प्रमयं ६.१.५०.३५.
 ईषत्स्युह (पा. श.) १.१.१०.६८.
 ईषत्स्वर ६.२.५२. १७१९.
 ईषदर्थ १.१.१८.७९; २.२.१८. १७१७.
 ईषदसमाप्ति २.३.१.५३९; ५.३.६७. ११९०
 १३।२१; ६८. ७।७२२.
 ईषदसमाप्तिसंबन्ध ५.३.६७. ११९१.
 ईषदाढ्य ३.३.१२७. १५७.
 ईषदाढ्यंभव ३.३.१२७. १५७.
 ईषद्गार्थ २.२.७. ११२.
 ईषद्गुणवचन २.२.७. ११२.
 ईषद्गुःसुषु कृच्छ्राकृच्छ्राथेषु खल (पा.सू.) १.
 ४.८०.३९६.
 ईषद्भेद ३.१.८७. ६१८; ३.१२६. १५१२०।२०;
 ६.२.५२. १३०.
 ईषन्त ८.२.३८. १०५.
 ईषम् (वै. श.) ६.४.६५. २०७.
 ईषल्लव ३.३.१२६. १५६.
 ईषा (क. श.) २।३; १.१.१. १६।१६; ५०.
 १।२३; ६.१.८७. १६।१९; १२७. १०.
 ईषिन् २३.
 ईष् (धा.)
 ईहेते १.१.१०. ६९; ३.१.२२. २६; ६.
 १.९१. ७२.

ईहस्व ३.१.२२. २६।२६.
 (चके) ईहाम् ३.१.४०. १५।२३.
 ईहांचके १.३.६३. २९०; ३.१.४०. १५।
 २३; ६.१.८. १२.
 ईहामास्त १.३.६३. २९३; ६.४.११०.
 २१६.
 ईहामास्तुः १.३.६३. २९३; ६.४.११०.
 २१६.
 ईहामास्तुः १.३.६३. २९३; ६.४.११०.
 २१६.
 ईहिता १.१.३. १५; १।५.
 ऐहिष्ट १.१.२१. ७६; ६.१.८५. ६५;
 १०८. ८३; ४.१.१२०; ७४. २०२.
 उपैहिष्ट १.४.१३. ३१३; ६.४.१. १८३।
 २१.
 ई इत्यघोः (पा. सू.) १.१.५७. १५६; ६.४.
 ११०. २१६.
 ईहमान ३१; १.१.३८. ९५; २.२.६. ११६;
 २९. ४३०; ३.२.१२४. १२५; ३.१०८.
 १५६.
 ईहा १.३.१. २५३; २.४. २९१.
 ईहितव्य १.१.३. १६.
 ईहितुम् (अ.) १.१.३. १६; १।५.
 ईळे (वै. श.) १.

उ (वर्णः) ४.२.१०४.२१७; ८१८११११२१
२१८
१३१६; ६.४.२२.१११; ३६१६.

०उ (वर्णः) १.४.२.३१०; ६.४.१७.२११;
८.२.१०८.४२३.

उ (अ.) ३५; २३१२४; ५; २२; १.१.१५.
१०१०१२; १८.३१७२;

२.३.६९.४६९; ४.३६.४८४;

३.१.३६.४५; ४६;

५.४.३०.४३२;

६.१.७७.६१३; १२५.१०१०; ४.

८९.२१२;

८.२.५८.४१५; १०७.२२१२३; ४.२८.

४६०.

०उक् (प्रत्या.) ३.२.१३९.१४१५
१३२; ५.३.८३.
४२५.

उक २.३.६९.४६९.

उकम् (प्र.) ३.२.१५०.१३३.

उकप्रतिषेध २.३.६९.४६९.

उकार १.१.१८.७४; ५६.१४१; ७२.१४१४;
१८३;
३.४.२६३; ४.११०.३५८;

२.३.६९.४६९;

म. भा. श. को ३२

३.१.३६.४६; ४.८९.१८५;

४.१.११२.२०११;

६.१.१३.२२; ३७.३२; १८५.११०;

१२०; ४.२२.१८८; १८९; १०६.२१५
६१०११०.

उकार १.१.६१.१५९; ४.१.१.१९८.

०उकार १.१.४८.११७.

उकारप्रकरण ६.४.११०.२१६.

०उकारप्रभृति १.१.३९.६७.

उकारप्रयोग २.३.६९.४६९.

उकारलोप १.१.५७.१५०; ६.४.१४.१८४;
२२.१८९.

उकारादि ६.४.७४.२०८; ७.३.८३.३३५.

उकारान्त १.१.७२.१८३; ४.१.१.१९५; ६.
४.१०६.२१५१०; ११०.२१६.

उकारान्तविशेषण १.१.७२.१८३.

उकारान्तनिर्देश ६.४.११०.२२३१२३;
२१६.

उकारोच्चारण ३.४.८९.१८५.

उकाल १.२.२७.२०४.

उक्त १२१२१२१५१७१३ १३१३ १६;
१६; १३१२१२४ ८१० १७ १०११०;
१०; १४; १७. २०;
३०; १३ ११ ३१
३१; २६; २८; ३१;
१.१.१.३७; ३८; ३९; ४०; ३.४८;

१२ १५१५ ; २२ २० २१
 ५३ ; ७.५६; ५८; ८.६०;
 ९.६९; १०.६५; ६५; ११.६६; १२.
 ६९; १४.७९; १८.७२; २०.७६; २३.
 ११२५ १८१९१९ ; ८३; २७.८५;
 ८९; २९.९१; ३७.९५; ३८.९५; ३९.९२;
 ४४.१०४; १६१७ १९
 १०५; ४५.१११; १९२;
 ४६.११२; ४९.११६; ५०.१२२; १२३;
 ५१.१२६; १२७; १२९; ५६.१३२;
 १३६; १३७; ५१२२ २० २२ ११; ५७.
 १४६८ ६०.६६७ ६१.१६०;
 १५१; ६०.१५८; ६१.१६०;
 ६२.१६९; १६४; ६३.१६६; ६५.१६६;
 १५१ ६७.१७४; ५७ ६९.१७८; ७२.
 १८६; १८७ ;

२.१.१६२; ४.१६४; ५.१२१५ ;
 १०.१६७; ११.१६८; २५.२०२; २७.
 २०४; ३९.२१२; ४१.२१३; ४२.२१४;
 १५१२० ५५.१०६ ५५.१०६ ७१
 ४३.२१५; ४४.२१६; ४५.२१८ ७१
 ८ ३१२२ ६१११ ३ ११ ११
 ; २१९; २२०; २३२; ४६.२२२; ४८.
 ४१५१८१२१३ ५८.२२९; २३०; ६४.
 २३७ ६१३१५१२५१२७ ११ ११
 १४१७ १३१९ २४७; ७१.२५०;
 ; २४५; २४७; ७१.२५०;
 ३.१. १३१५१२६ १८ १९ १९
 २५५; २५८; २.२६०;
 ३.२६१; ९.२६६; २६७; १०.२६९;
 ११.२७२; २७३; १२.२७४; २७५;
 ६०.२८५; २८७; ६२. ७११२११४ ;
 ४६११ १ ७८.२९३; ७९.२९६;
 ८८.२९५;

४.३. ३१९१२० १९.३२०; २१.३२२;
 ३२६; २३.३२६; २९.३२९; ४९.
 ३२२; ५१.३३६; ५५. १९१२० १९
 ३३६; ६२.३३९;

७४.३४५; ९३.३४८; ९७.३४९; १०४.
 ५६६६ १०८.३५३; ३५४; १०९.३५५;
 ३५१; ११०.३५७;

२.१.१.३६२; ३६३; ८११३११४
 १४१२४२५१२५ २५१११ १२ १६
 ; ३६५ ; ३७०; ३७५;
 २.३७५; ३१.३८६; ३५.३८८; ४७.३९१;
 ५१.३९२; ६९.४०४; ४०५;
 २.५.४०९; ५५५५ ६. ९१२४२४
 १६१११११३ ४१२; ११.४१४; २४.४२०;
 ४२१; ६१८; २१२३१० २१२५१२६
 ४२३; ४२५ ; ४२५ ;
 ६११११५१६१२१२२१ २५ २५.४२७
 १११९ ; ४३८; २८.४२९; २९.४३२;
 ६३३ १११११४५१०१२६ ३४.४३६;

३.१.४३९; ११११४ ७१४ २१२
 ४४०; ४४१; ८.४४७;
 ९.४४७; ४४८; १९.४५३; ३०.४५६;
 ३२.४५७; ३७.४५९; ४६. १११३१२०
 १६१९; ५०.४६४;

४.९.४७१; १२.४७६; २६.४७९; ३५.
 १२४; ४३.४८५; ६२.४९१; २१३
 ४८५; ६६.४९३; ८१.४९६; ४९७;

३.१.१. १ ३; २. १; १० ३.८;
 ६.११; ७. १९१२२ ३; ८.१९; ११.२३;
 १२. १२१५ १२१७ २२. २३२२
 २२; २३; २४. २४२२
 ५५५५ २५. २३५ २६. १८ १९; ३०
 ३; ३१. १११६; ३२. ४१; ३५. १४
 ३; ३७. ४१; ३८. ४१; ३५. १४
 ३६. ४६; ४०. १६; ६७. ५८; ४६. ५४;
 ९०. ७१; ९१. ७२; १११२३; ९२. ७६;

९३. ७७; ९४. ७६; ८०; १०९. ७५; ११२.
 ९६; १२५. ७९;
 २. ७७. १०९; ८३. ११०; १०९. ११६;

१८.२५३; २५४; ११२. ७।११। १५। १९।
 २२; ६६.२८५; १२.२६०; ३.४२.५।०;
 ६८. १४।१८ ११
 ३१२; ४.८३.३३३;
 ५.१.९५.३६१; ११९.३६७; २.४२.
 ३३९; ४.२.३८०; ३.२८.२०८; ४.८.
 ४३२; ५७.१३७;
 ६.१.२.६; ३७.३१; ३२; ४९.५८;
 ५६.३९; ७७.५३; ९३. ३।१७७।११;
 १०२.७८; ११३.८५; १२५.२२;
 १५०.९७; १५६.१०१; १६२.१०३;
 १८६.१११; १९६.१३५; २२१. १११२;
 २२३.१२६; २.८०. १६।१९ १३।१५।
 १७; १३९. ३।५।५ १४
 १३५; ३.३४.१५०; १५१;
 ४३.१५८; ५९.१६३; ७३.१६८; ७४.
 १६९; ४.२३.१६३; ३२.२१०; १४२.
 २२५; १६३. १६।१९
 ७.१.१८.२४७; ७२.२६३; २.३७.
 २९४; ९१.३०५; ११४.३१३; ३.७७.
 ३३४; ८५.३३६; १२०.३३३; ४.१.
 ३।१५ १३
 ३४४; १२.३३८; ६१. ३।१४;
 ८.२.४२. २।१६।१६ १०
 ०६; ६२.१११; ८१.
 ४१५; १०६.४२१; ३.५६.४३८; ९१.
 २३७; ४.६८.४६६.

उच्यमाना ७.२.११७.३१५.

उज्जयिनी (या.) ३.१.२६.३५; १०।१२ ३६.

उज्ज (धा.)

उज्जिना ७.१.३.२४१.

उज्जितुम् (अ.) ७.१.३.२४१.

उज्ज (प्रत्या.) १.१.१८. २३।२३।२४।२४; ७१
 ३।३।८।८।९; ७३; ८.३.३३.४३०.

उज्जि च पदे (पा. सू.) ८.३.३२.२३९.

उज्जेकादेश १.१.१८.३२.

उज्जग्रहण १.१.१८.३४; ७।३.

उज्ज १.४.३. १३।२३.

उज्जुपशत ५.१.५९.३५६.

उज्जुलोम ४.१.८५.२३७.

उग् (वर्णः) ३२.

उणादि (ग.) १.१.६१.१५९; ३.३.१.१३८
 २२; ४.७७. १८।२४; ४.१.१.१५
 १.१६२.१०३; ७.१.२.२।२०; २.८.
 २८३; ३.५०. ७।७।२।२४ ४
 ३२९; ४.
 १३.३४८; ८.२.७८.२४ ४।७
 ४१४; ३.
 ५९. १४।१५
 ३३९.

उणादि (ग.) ७.३.५०.३३८.

उणादिप्रतिषेध ८.२.७८.४१४.

उत् (प्र.) ५.३.२२.४०७.

उत् (आदि.) १.१.५९.१५७; २.४.७०.४९५;
 ४.१.६६.२६७; ६.१.७७.५३; ६६; ३.
 ९८.१७३; ४.२२.१८८; १२।५
 २१३; ११०.३।५
 २१६.

उत् (वर्णः) २।२१; ६.१.७७.५३; ११६.
 ३।११; ११९.३४२; ८.२.१०६.४२०;
 ४२१; १०८. ७।७।८।१७।२२ ४२३.

उत् (अ.) ५ १।२।३।३।५।८ २४ ३३;

१.१.१५. ९।७।१०; १८.३३; ४५.
 ११२; ५७.११९; ७४.११०; २.३०.२०६
 १७; ३३.२१०; ३.१२.२७५; ४.१०.४
 ३५१;

२.१.५१.३१६;
 ३.१.१९.१४; ९.४.७३; ९७.८२;

१०६.८१; ३.१४०.१६३; ४.६७.१७३;

६९.१८०;

४.१.१६५.२६६; ३.१३२.३२२;

५.१.१३.३४२; ७६.३५७; २.११८.

३९८; ४.१९.४३२;

६.१.२०.२७; ९३.७५; ३.१३.१४५;

४.१६.१८५; १९.१८५;

७.१.९६.२७२; २.८०.३०२; ३.४.

३१६; २८.३२२; ४.२४.३४९; ४६.३५०;

८.१.७२. १६।१७।१७ ३८३; ३.२१.४२७

१८।१९।१९; ३९. ४।६।८।१०।१३।२१;

६७.४३३; ७४.४३४; ११२.४५०.

उत्त° (अ.) ३.३.१४०.१६३; १४१.१६३।१२।१३

उत्त ३.२.१०२.११३.

उत्तश्च प्रत्ययादसंयोगपूर्वात् (पा. सू.) १. १.७२.५।१३३.

°उत्ति° ६.३.९९.१७३.

उत्कट ५.२.२८.३७७.

उत्कन्द ८.४.६१.४६५.

उत्कन्दक ८.४.६१.४६५.

उत्कर्ष° ५.३.५७.४१७.

उत्कालयितुम् (अ.) १.२.७३. १६।१८।२२.

उत्कालितपुंस्क १.२.७२.२५२; ७३.२५२.

उत्क्रमण ४.१.२७.२१२.

उत्क्रान्त ४.१.२७.२१२.

उत्क्रान्ता ४.१.२७.२१२.

उत्खा ३.२.१०१.२१२.

उत्तप्यमान ३.१.८७.६२.

उत्तम १.३.९.२६४; २६५; ४.१०१. १४।१४।३५०

१४।१४।१६।१८; १०८. १६।१७।१८।२१।३५१

२३; ३.१.३६.४५; २.११५. १८।१८. १२०; ४.

८२.१८३; ४.१.७८.२२२; ६.४.१३०.

२२२; ७.३.८५.३६६.

°उत्तम (पा. श.) १.२.६४.२१०; ४. १३।१४।३५३

१५।१६।१९।१९।२२।२३ ३।८।९।११. ३५४.

उत्तमकृत्वा (अ.) ७.१.३७.२५५.

उत्तमगव ५.४.६९.४३९.

उत्तमधुरा ५.४.६८.४३८.

उत्तमप्रथम १.४.१०१.३५७.

उत्तमशब्द १.३.३.२६२.

उत्तमसंज्ञा १.४.१०१. १।१८. ३५०.

°उत्तमसंज्ञा १.४.१०१. ३।५०.

उत्तमसेना २.४.१९.४७८.

उत्तमा १७.

उत्तमैकादेश १.२.४.१९४.

उत्तर (स. ना.)

उत्तरः १.१.४४.१०४; २.१०. १९७.

४.१.१८. ११।१२।१२।१२।१२।१२।२१. २.

४९.२६१; ५.१.१२१.३६९; ४।६।८. ३७०; ७.

१.७२. ८।९।१०।११।१२. २६५; ८.३.७९.४३२;

८८. १०।११.

उत्तरे १२; २.२.६.३११; २४.४२७;

४.३.१५५.३२४; ५.१.११५.३६३; ६.

१५५.३१५.

उत्तरौ १२९.

उत्तरम् १५; १.१.३.१७; ४४.१०५;

१०८; १०९; २.२.६.२०२; ५८.२२९;

३.१.२५३; ४.१.४.३१८; ८४.३४७;

२.१.२.३७६; १८.३८१; २.३.४०५;

१९.४१७; ३.७१.४७६; ४.३२.४८१;
 ६९.४३४;
 ३.१.१.१.१; ३.१.६; १.२०; २२.३६;
 २६.३३; ३०.३३; ३२.३३; ४०.४७;
 ४३.४६; ४४.५१; ४६.३१२; ७८.६१;
 ८३.३५; २.६९.१०८; ८४.१११; १२३.
 १२३; १२७.१२९; १४६.१३३; ३.३.
 १९।२०; १०.१३१; ५८.१५०; १३१.
 १५८; ४.६७.१७९; १३०;
 ४.१.१.१.१.१; १४.२०५; ६३.२२५;
 १७७.२७०; २.३८.२७८; १२.२१५; ३.
 २५.३०७;

५.१.२०.१२।२०; ३१.३१४; १२०.
 ३६६; १२१.३६६; १२२.३७०; ३.२८.
 ४०६; ६८.४२१; ४.५७.४३७; ११३.
 ४५५;

६.१.१.१; १६.२१; १३५.१२; १७२.
 १०७; २०४.११६; २.१३९.१३५; १७५.
 १३१; ३.७.१५६; ११६.१७३; ४.३.
 १८१; १३५.२२४; १७१.२३३;

७.१.२७.२५१; ३३.२५२; ४०.२५७;
 ७३.२६६; ९०.२७३; २.३.२७९; १४.
 २६६; ३.८.३१२; ४.२.३४६; ८३.
 ३५७.

८.१.५६.३७८; २.१.३६५; २१.
 ३६६; ३८.४०४; ५८.४१४; ३.३४.
 ४३०.

उत्तरेण १.३.५८.१८।१९; २.४.१०.
 ४७५; ६.३.१०९.१७४.

उत्तरान् ४.२.१०४.२१५.
 म. भा. श. को. ३४

उत्तरस्थ २२; २३; २९; १.१.४.
 ५३; २७.२०।२०; ४७.१३६; ६७.१७३
 १७।१९।१९।२३।२३; २।२;
 १७४;

२.१.५१.३६३; २.२४.४२१;
 ३.१.८३.६३३; २.८७.११२; ११५.
 १२०;

५.१.१२१.३६२; २.४०.३७९;
 ६.१.९.१५; ६४.१०।११; ६९.४।
 १३।२०; ४.१.१७६; २२.१८९; ४२.१९७;
 ७.१.३.२४२; २.१०७.३१२; ३.
 ११६.३१२;

८.२.१.३६५; ४२.४०६; १०८.४२२;
 ३.३२.४२६; ३३.४३०; ३९.४३५; १।३।
 ३।१६।२०।२३; ६५.४४२; ७९.४४४.

उत्तरयोः ३.१.२२.३०; २.१२७.१२९.
 उत्तरोपाम् १.१.६७.१७३; ८.
 ३.७९.४४०.

उत्तरस्मिन् ५.३.२२.४०७.
 उत्तरेण ४.२.७०.२२६; २६७.
 उत्तरा १.१.२८.१६; २.१०.१६७;
 ३२.२०६; ५.२.४८.१।१६।१७
 ३८३; ७.१.
 ७२.२६५.

उत्तरस्थाः ६.१.६९.१६.
 उत्तराणि १.४.१.३०२.

उत्तर १.१.६७.१७२; ४.१.१८.१३।१४.
 उत्तर १.१.२७.२३३; २८.९०; ५.३.२२.
 ४०७.

उत्तरक २.१.३५.३६८.

उत्तरकाल १२; १.१.१०.६३; २.९.१६६; ४.
 १.३००; ४.१.२०.१।१६।११
 २११; ६.३.३४.

१५३; ७.१.८२.२७६; ८.२.६.३२३.

उत्तरतः (अ.) २.३.३०.४५६; ५.३.२८.
४०८.

उत्तरत्र (अ.) २१; १.१.२३.११२; ३४.९३;
४७.११९; ४९.११३; २२७.२०१; ३.
१२.२७७; ६२. १०१११५; ४.३.३१२;
३१३; १०८.१५३; २.१.५८.४००; ३.
६७.४६२; ४.१२.४७७; ३.३.१४५.१६४;
६.१.१०२.७८; ८.१.७२.३२२; ७८.
४१३; ८२.४१६; ३.१२.४२५; १३.
४२५; ३७.१७२३; ७९. १३१४.

उत्तरपञ्चमी ५.३.३५.४०९.

उत्तरपद् (पा. शा.) २०; १.१.१. १६१७; २.
५१.२२३;

२.१.२. २२२३; ३५.६११; ३६.
३८७ ७९१११; ५१.३९४; ३९५;
६१७७; ६७.४०२; २.५.४५०; २४.
४२०; २२.२५ ४७; ३६.२३८; ४.
२६.४७८; ८१.४९५; ८३.४९९;

३.२.११५.११९; १२४. ११५१९६१
२५१२५१२५;

४.१.४८.२१९;

५.१.९.३४०; २.१२.३७३; ३७४;
३.८४.४२६;

६.१.१३. १२१३१४; ८५. १८१८
६१६१७७; १६९.१०७; २.३८.१२५;
४९.१२८; ५०. १२२; १०५. १३३;
१३९. १३५; १४३. १३६; १७५.
१३७; ३.१. ६१६१११; २५. ११३; ३४.
२११२३१२५ ४४ ५५५ २६१२८
१५०; १५१; १५२; १५३; ५७.

१६३; ६२.१६५; ८२.५७६; १०६.
४७२; १०९.१७१; १११.१७३;

७.३.३. ७१८; १०. २११९; ३१.
३२२;

८.१.१२.३७७; १५.३५१; ४.३.४५२
१४१४१५; १४.४५७.

उत्तरपद् (पा. शा.) ६.१.८५.१७.

उत्तरपद् (पा. शा.) २.१.५१. २०१२२२३; ३९४;
३.२.१२४.१२५; १२६; ४.२.६०.२१५;
६.१.८५.६०; ६१; ६३; ३.३३.१४९;
९८.३०५; ७.२.१०७.३१२; ३१३.

उत्तरपद्ग्रहण ६.१.१६९. १०७; २.१४३.
१३७; ७.३.१०.३२०; ८.४.३.४५९.

उत्तरपद्वय १.१.६३.१६६; १६७; ८.३.३२.
४२५.

उत्तरपदनिमित्त ३.२.१२४.१२६.

उत्तरपदनिमित्ता २.१.५१.३२३.

उत्तरपदभूत ७.२.१०७.३१८.

उत्तरपदभूमन् ६.२.१७५. १६१७.

उत्तरपदमात्र ६.३.६१.१६४; ७.३.४७.३२७.

उत्तरपदलोप ३०; १.१.५७.१४९; ७०.१८०;
७२.१८४; २.२७.२०२; ४.१३.३१६;
१८.३२०; २.१.६९.४०६; ४.४.५६.
३३२; ५.१.११८.३६५; २.२०.३७५;
७२.३६७; ७३.३६७; ७५.३६७; ७६.
३६८; १००.३९६; ७.३.४५.३२५.

उत्तरपदलोपवचन १.४.१८.३२०.

उत्तरपदलोपिन् २.१.१.३६४.

उत्तरपदवचन ६.१.१३.२२.

उत्तरपदविकार ६.१.९१. १४१४.

उत्तरपदविशेषण ६.१.१६९.१००; २.५०.
१२८.

उत्तरपदवृद्धि १.१.१. १६७६; ५६.१३३; ३.
४.६७.१३३; ४.२.३.२७२; ४.६२.३३३;
६.१.८५. २०२०२२; २.१०५. १३३
५; ७.३.२०. १२१३१२५; ३.१५.
१८२०२०

उत्तरपदवृद्धौ सर्वं च (पा. स.) १.१.१.
१३७५.

उत्तरपदवृद्धध्यर्थ १.१.२३. २२२३२४; ५.१.
११९. ११२.

उत्तरपदस्य (पा. स.) १.१.१. १७.

उत्तरपदातिशय २.१.६९.२००; ५.३.५५.
२१५.

उत्तरपदादि ६.२.१४३.१३७; ३.१०९.१७४
२४; १३५.

उत्तरपदादिलोप ६.१.३७.३३.

उत्तरपदाद्युत्तरार्थ ६.२.१७५.१३७.

उत्तरपदाधिकार १.१.६३.१६६; ६.१.९३.
७४; ३.१.१४१; १३.१४५; ५०.१६२;
६३. १४२१; ६८.१६७; ७.३.३.३५८.

उत्तरपदान्तोदात्तय ६.२.१४३. १५१६.
१३६.

उत्तरपदाभाव ५.१.११९.३६२.

उत्तरपदार्थ ५.३.६७.४१९.

उत्तरपदार्थप्रधान १.१.६. ११२; २०.३८२;
३६.३८९; ४९.६७; २.५. ५५६१६;
८१२४; ४.७८.४७८; ५.१.९.३३३;
३.७२.४२३; ४.६८.४३८.

उत्तरपदार्थप्रधान्य २.२.६.४१२.

उत्तरपश्चात् (अ.) ५.३.३२.४०९.

उत्तरपश्चाथ ५.३.२८.४०९.

उत्तरपूर्वा २.२.२८.४२९.

उत्तरभूयस्त्व २२; १.१.४८.१३८.

उत्तरशब्द ५.३.२८.४०९.

उत्तरशब्द ५.३.२८.४०८.

उत्तरस्वरविधि १.२.६४.२३९.

उत्तरार्थ २२; १.१.३.१६; २७; ४१; २३.
८०; ८२; २८.१९; ६१.१६०; २.१८.
११९; २२. १६१८१९९; ३.१४.२७८;
२.२.२४.४२६; ३.६५.४६७; ४.१९.
१५१७७२१

३.१.१०७.८४; २.५६.१०५; १२७.
१२९; ३.१९.१४५; २०. १७२१२५; ४.
११०.१२७;

४.१.१७.२०९; ९२. १३१५३; ११२.
१०१३१७; २५५; ३.१३२.३२९;
५.१.१३. १०११०; ३.४८.४१९; ६८.
४२९;

६.१.९६.७६; १०२. २०२०२११
२२; २१७.११८; ४.३.१२६; ११०.२१६
११०११२१२१३१११५

७.१.७३.२६६; १११२; ७८.२६९; २.
१०.२३३; ८८.३०९; २.१०२.३१०;
३२०; ३.७१.३३३; ४.१.३४४; ४७.
३५१; ७५.३५६;

८.१.१. २१२४२६; ६८.३८०; ३.
१७.४२७; २१.४२७; ५५.४३७; ५६.
४३८.

उत्तरार्थ ४.३.१३२.३२९; ८.२.३२.४०४.

उत्तरार्थ ४.३.४.३०३.

उत्तरार्थ १.१.३६. १६१७.

उत्तरेशुस (अ.) ५.३.२२. १६२४.
४०७.

उत्तानशय ३.२.१५.१००.

उत्तानशया ४.१.२०.२१५.

उत्तानादि ३.२.१५.१००.

उत्त्व २७; १.१.१२. ७७१०; ५९.१५७; ६३०
२१
१६६;

३.२.१३९.१३२;

६.१.१२. १३३२; ६८. ४५७८१०;

१०८.२१; ११३. १७१८१८१८१२०।

२०।२१।२३; ११५. ९।१५।१६; १८५.

११०; ४.१९.१८६; २२.१८३।४; १८६;

७४.२०३; ११०. २२।२३

८.२.६. ११।१२।१४।१५

उत्त्व १.४.२.३०६; १२।१३।१३।१४।१४।

१५।१५।१६; ६.१.१२.१८; ७.१.१०२.

४।४।७; २.१०. १९।२०।२२; २८४.

उत्त्व ६.१.१२.१८.

उत्त्वप्रतिषेध ६.१.११५.२६.

उत्थाप्य (अ.) १.३.१.२५८.

उत्थाय (अ.) १.१.५७.१४५; २.२.२४.

४२६; ८.२.८४.४१७.

उत्थित ३.१.१३२.९१.

उत्पत्तत् १.२.६४.२३५.

उत्पत्तित १३; १.१.२६.३३; २।७.

उत्पत्तव्य २.१.१.३७०; ३.६५. २१।२५; ४.१.

१.१९५; १४.२०५; ५.३.५५.४१३;

४१४; ४१६.

उत्पत्ति १.१.६८.१७६; ६९.१७९; ७२.१८६;

३.१.२५३;

२.१.१. १५।१६; ३.१.८।१२; ५।९।

२६; ५०. २०।२१

३.१.७. २।५।५।१२।१७।१८; १३।२५;

८. २।२।५ १।१।२।३।४।५।१।१५; १२.

२२; २३; १९. ७।१२।१३; १।१।

२६.२१; ३१. ५।९।१९; ४०.४८; ९४.

७८; ७९; ९७.२०; २.१२४.१२६;

१२७;

४.१.१. १७।१९।२१।२३; २।४।६

१८।२१।२२; १. १६५; १४. १३।१४।

१८।१८; ४८.२१७; १४।१५।१७; १।१

७९.२३३; ८२. २।६।११।१९; ८८.२४०

३; ८९. ११।१२; ९२.२४५; १।१०।११।

१५; २४७; ९३. २।३।१०।१७; ५।६।२५;

८।२।२६; ९८. १।३।१४; १६३.२६६

१५; २.१.२७१; ६०.२८३; ३.२.४.

१३।१५; ३०६; ६६.३११; ६८. १५।१८; १२०.

३१९; १३१. ८।१७; १५५.३२४; ३२५;

५.१.७. १३।१४; २८. १८।१९; ५८.

३५४; ९५.३६१; ११९.३६८; २.४७.

२२।२२; ३८१; ३८२; ३८३; ५२. १९।१९;

९४.३६२; ३.५५.४१५; ७।९।२४।२७;

२।६; ६६.४६८; ६८. १।२।४।५।६।७।

८।९।२६;

६.१.५.१०; २.११.१२४.

उत्पत्तिप्रभृति १.२.५२.२२८; ६४.२२५; ३.

१.२६.३६.

उत्पत्तिवाप्रसङ्ग ३.१.९४.७२.

उत्पत्तिसंनियोग ३.१.३. २५; ६.११३; ४.१.

१५५.२६३; ५.२.५२.३८५.

उत्पत्थ २.३.१२.४१८; ४.३०.४८०.

उत्पद्यमान १.४.५१.३३६; २.३.१. २१।२३

३।४; ४२२; ३.१.३.७; ७.१२; १३;

१०; २२. ९।१०; ४.१.८२.६।११; ८३.

उत्सर्ग^० (पा. श.) ६; १.१.३. १०१२४ ; ३.
 १.२.६५; २.२.३.४०८; १४.७८; ४.१.
 ६०.२२५; ३.१३२.३२२.
 उत्सर्गकृत १.१.५६. १३८; ३.१.३२. ११११.
 उत्सर्गलक्षण १.१.५७. १३६; २.४.३५. ४८३;
 ६.१.८६. ६५.
 उत्सर्गलक्षणभावार्थ ६.१.८६. १६१२ ; ४.
 ८२. १८७; ८.२.१. १४१५११८.
 उत्सर्गविषय ३.३.१२. १४६.
 उत्सर्गवेला ३.१.१४. ७१.
 उत्सर्गभाव ६.१.८६. ६५.
 उत्सर्गवाधकत. ३.१.६. १६१२३ ; ७.४.८२.
 २११२
 ३५७.
 उत्सूत्र १२.
 उत्सृष्ट २.१.१. ३६१.
 उत्सोधजीविन् ५.२.२१. ३७०.
 उद् (उ.) १.३.२४. २१; ६.२.४९. ११८; ४.
 १३०. २२३; ८.१.७०. १११२११३ ; ४.
 ६१. ४६५.
 उद्^० (उ.) १.३.२७. २२३.
 उदः स्थास्तम्भोः^० (पा. सू.) ६.४.१३०. २२२.
 उदक २३; २३; १.१.१. २९; १६१९६ ; १४.
 ७१; ५०. १२२; ६७. १७३; २.३२. १३१
 १४११४ ; ४.२.३०८; ३८९; १३. ३१८;
 ४२. ३११; २.२.२४. ४२५; ३.१.८७. ६३१
 २४१२४१६१२६ १२; ७०; ६.१.९. १९१२०
 ७७. ११९; ८५. १८१२२; ८७. १७७; २.४९.
 १२३; ८.२.१०८. ४२२.
 उदक ६.१.९. १५; ८५. ११९; ८.३.७२. २०१२१
 उदकग्रहण ६.१.८५. ११९.
 उदकदेशादि ४.३.३९. ३०८.

उदकसङ्ग ७.२.११४. १७११७
 ३१३.
 उदकविशीर्ण १.४.१३. ३१८.
 उदकसमीप १.२.१०. ११७; ७.२.२. ७१; ८.
 ४.२०. ४१९.
 उदकस्थाल ६.३.५९. १६३.
 उदकस्योदः संज्ञायाम् (पा. सू.) १.१.४४.
 १०७.
 उदकान्त १.१.१४. ७१; २.१०. ११७; ४.५६.
 १५११७ ; ७.२.२. ७८; ८.४.२०. ४१९.
 उदकार्थ २.१.३६. ३१०.
 उदकासेचन^० १.४.२३. ३२९; ३.१.२२. २६.
 उदकोऽकेवले (पा. सू.) १.४.२. ३१०; ६.१.
 ८५. ६१.
 उदकोऽदञ्जन (गृहो.) ३.३.१२३. १५६.
 उदगयनस्थ २.२.३४. ४३७.
 उदञ्ज १९; २२; ३.४.१९. ११७२०; ४.१.७५.
 १७१२४ ; १५३. १४१९११९ ; ५.४.८.
 ४३२; ८.३.२९. ४३९.
 उदङ्कोनुदकग्रहण ३.३.१२३. १५६.
 उदज २.४.५६. ४८६.
 उदजन २.४.५६. ४८६.
 उदधि ७.१.६. २४३.
 उदभाव २.१.३६. ३१३.
 उद्वर (प्राणव.) १.३.२८. २८२; ५.२.९४. ३१४.
 उद्वरशय ३.२.१५. १००.
 उद्वराश्वेषु (पा. सू.) ६.२.१. १२१; १०८.
 १७११८
 १३३.
 उद्वरिणी ५.२.९४. ३१३; ३१४.
 उद्ववाह १.१.५७. १४८.
 उदश्वित् (सा. पे.) १.३.३. २६२; ५.२. २३.

० उदात्तनिवृत्तिस्वर ६.१.९१.७२.
 उदात्तप्रदेश १.३.३२. ^{२११२५१२५} _{२०८}.
 उदात्तप्रसङ्ग ६.१.१५८.९३.
 उदात्तभावित् २.४.३३. ^{६८७} _२; १६७.१०६, ६.
 २.१२३.१३६.
 उदात्तयण् १.१.५७. ^{१९} _{१२५}; ६.१.१७२. ^{८१२२} _{१०८};
 ८.२.२. ^{२२} _{३८८}; ^{११३} _{३८९}.
 उदात्तयणो हलपूर्वात् (पा. सू.) १.१.५७.
 १२५; ६.१.१६६. ^{१३} _{१०२}; १६७. ^{२२} _{१०५};
 १७२. ^{१५} _{१०८}; १७७. ^{१६} _{१०९}; ८.२.६. ^{२३} _{३८९}.
 उदात्तलोप ६.१.१६१. ^{१०९} _{१०९}.
 उदात्तवचन ३.१.३. ^{९२१} _{९२१}; ४.१.०३. ^{१६१२१} _{१८६};
 ६.१.१५८. ^५ _{९९}.
 उदात्तवचनसामर्थ्य ५.२.२२. ^{३८०} _{३८०}.
 उदात्तवत् २.२.१८. ^{५७} _{५७}; ७.४.२. ^{१५} _{३२६}; ८.
 १.७०. ^५ _{३८१}; ७१. ^{३८२} _{३८२}.
 उदात्तसंज्ञ १.२.३२. ^{२०८} _{२०८}; २०९.
 उदात्तस्वर ७.१.७७. ^{२९} _{२९}.
 उदात्तस्वरितपरस्य सन्नतरः (पा. सू.) १.
 २.३२. ^{२२१२२} _{२०८}; ^{७१९} _{२०९}; ^{८१२२} _{३३.२१०}.
 उदात्तस्वरितयोर्षणः स्वरितोनुदात्तस्य
 (पा. सू.) ६.१.७७. ^{२३} _{५३}; २.५२. ^{१९} _{१२९}; ८.१.
 १७. ^{३७} _{३७}; २.१०८. ^{२२} _{२२}.
 उदात्ता १.२.३३. ^{५१७११११११३} _{२१०}; ६.१.१७७.
 १०९.
 उदात्तादनुदात्तस्य स्वरितः (पा. सू.) १.२.
 ३२. ^{२०९} _{२०९}; ३.१.३. ^{१६} _{१६}; ६.१.१२३. ^{१२२} _{१२२}.
 उदात्तादि १.१.१. ^{२३} _{२३}; ९. ^{३२} _{३२}; ५१. ^{२११२१} _{१२५};
^{६१२} _{१२६}; २.३२. ^{२०९} _{२०९}; ४.१.१. ^{१९} _{१९}.

उदादि ७.३.५०. ^{१९१२०} _{३२८}.
 उदार २.३.१. ^{२०१२२} _{२०१}; ^{२१३१२५} _{२२१}; ^{११११३} _{२२३}; ७.
 १.५६. ^{१३१२२} _{२६०}.
 उदासारिणी ३.२.७८. ^{१६९} _{१६९}.
 उदाहरण ^{२३} _{११}; ^{२५} _{१२}; ^{२५} _{३३}; १.१.६. ^{५६} _{५६}; १५.
 ७१; २९. ^{२६} _{२६}; २७. ^{१२} _{१२}; ५०. ^{१२०} _{१२०};
 ५५. ^{१९} _{१९}; ५७. ^{२०} _{२०}; १२. ^२ _२; ५८. ^{१५} _{१५};
 ५१. ^{१३} _{१३}; ६२. ^{२३} _{२३}; ६७. ^{१९} _{१९}; ११. ^{२१} _{२१};
 २६; ७३. ^{१५} _{१५}; ३.१०. ^{२६} _{२६}; ४.२७.
 ३२. ^{२०} _{२०}; ५०. ^{१३} _{१३}; ५१. ^{१३} _{१३};
 २.१.२. ^{३७} _{३७}; १६. ^{१८} _{१८}; २६. ^{१०} _{१०};
 ३०. ^{३५} _{३५}; २७. ^{१५} _{३९}; ५३. ^{३९} _{३९}; ५५.
 ३९. ^{१३} _{१३}; ६९. ^{११} _{११}; २०. ^{१०} _{१०}; ११.
 ११. ^{१२} _{१२}; २१. ^{१७} _{१७}; १२. ^{१६} _{१६}; १९. ^{१५} _{१५};
 २२; ३. ^{६६} _{६६}; ७१. ^{१७} _{१७}; ४. ^{१६} _{१६}.
 २७. _{२७};
 ३.१.१२. ^७ _{२५}; २.८०. ^{१०} _{१०}; ११२.
 ११९; १७१. ^{१२} _{१२};
 ४.१.२८. ^{१३} _{२१७}; ३.३९. ^{१५} _{३०८};
 ५.१.११९. ^{२०} _{३६८}; ३.६७. ^{११} _{१२१५};
 १५. ^{१३} _{२८};
 ६.१.१२. ^{१८} _{१८}; १९; ६२. ^{११} _{१७};
 १०९; २.१३९. ^{१३} _{१३५}; ३.६२. ^{२१} _{१२३};
 ३१५; ४.३. ^{२५} _{१८१}; २६. ^{११} _{११२१२१३};
 १२८. ^{२२} _{२२}; १६३. ^{२३} _{२३};
 ७.१.३९. ^{१६} _{१६}; ६८. ^{१९} _{१९}; ७७.
 १६. ^{१७} _{१७}; ८०. ^{११} _{११}; १६. ^{१३} _{१३}; २.६७.
 ३००; ७३. ^{२२} _{३०१}; ३०८; ८०. ^{२२} _{३०२};
 ८.१.३५. ^{१५} _{३७}; २.२. ^{१३} _{३७}; ३.११७.
 १८; ४.२७. ^{१६} _{१६}

उदाहरणभूयस्त्व २.१.५८.४००; ६.३.१४.
१४६.

उदाहरणमात्र १.१.२०.११३; ३९.१००; ४१.
१००; ३.३.९४.१५३; ४.१.१.१९४; ६.
४.१५५.२३०.

उदाहरणमात्रम् (अ.) ६.१.१३.२३५.

लदाहृत १.१.२०.७१; ६९.१७७; ७२.१८८;
२.१.१९३; ३.२५.२८९; ३.१.१२.२३३;
६.१.१६६.१०६; २.१३९.१३५; ८.२.
८३.४१६.

उदि (अनुकरणम्) १.३.१०.२६९; ४.८०.
३४६.

उदि° (अनुकरणम्) १.३.१०.२६९.

उदि कूले रुजिवहोः (पा. सू.) १.४.८०.
३४६.

उदित् ७.२.२६.२८९.

उदित् १.२.६०.४१५५; ६३.२३२; ३.४८.
२५३; ७३.३३५.

उदीचां वृद्धादगोत्रात् (पा. सू.) ४.१.१.
१९०.

उदीचामातः स्थाने यकपूर्वायाः (पा. सू.)
७.३.४४.३३४.

उदीचां माङ्गे व्यतिहारे (पा. सू.) १.१.२०.
७६; ३.९.२६७.

उदीचीन ५.४.८.४३२.

उदीच्य (दे.) १०; ४.२.१३८.३०१.

उदीच्यग्राम ४.२.१०४.२६३; २१४.

°उदीच्यग्राम° ४.२.१०४.२६३.

उदीच्यग्रामाच्च बह्वचोन्तोदात्तात् (पा. सू.)
७.३.१४.३६१.

°उदुपध २९; ८.३.३९.४३५.

°उदुपधग्रहण २९.

उदुपधत्व १.१.३९.२७.

उदुपधत्वसंनियोग ८.२.४२.४०६.

उदुपधाद्भावादिक्र्मगोरन्यतरस्यात् (पा. सू.)
१.१.३९.२७; २.१८.२००.

उदुम्बर (व. न.) ३.१.८७.६९.

उदुम्बरवर्ण ३.

उदुम्बरावती ४.२.७१.२८५.

उदुकाल (न्या.) १.२.२७.२०४.

उदेतोः (वे. शा.) २.२.११.४१४; ३.६९.
४६९.

उदाष्ट्यपूर्वस्य (पा. सू.) १.१.५१.१२६; ७२.
११५
१८३.

उद्गत ४.१.७८. ८।९।१२।१२।१३।१३।१४
२२९; ५.
१.११८.३६५.

उद्गतार्थ ५.२.२८.३७५.

उद्गमन १.३.४०.२३२.

उद्गातृ (ऋषिज्) २.४.१.३७३.

°उद्गातृ (ऋषिज्) ६.१.९४.७३.

उद्गीर्ण ३.१.१५.२६.

उद्गूर्ण ३.१.२६.३६.

उद्ग्रहण १.१.७२.१८६.

उद्ग्राम ३.३.३६.१४६; ८.२.३२.४०१.

उद्गजि (पा. शा.) २९; ८.३.३८. १८।१९।
१९.

उद्गामन् ४.१.२७.२१५.

उद्दिष्ट १.३.२.२५३; २६०.

उद्देश १.१.२६.३७; ३.२. १६।१७।२० ५।५।
५; १०.२६७; ४.१.७३.२३३; ७.२.३३;
६.१.४५.३६; ६.४. १७।१८.

उद्देश° १.२.२.२५^{१७}; २६^{१०}.
 उद्बन्धुक २.३.६२.४६^५.
 °उद्यत ३.२.१८८.१३^७.
 उद्यन्तुम् (अ.) १.२.६४.२४^०.
 उद्यमन १.२.६४.२४^०; ४.२३.३२^५.
 उद्यमन° १.४.२३.५१^{११}.
 उद्गस्य (वे. श.) ६.१.९.१४^१; ८.२.२५.
 ४०^{१३}.
 उद्गत ५.१.११८.३६^५.
 उद्गति (वे. श.) ५.२.१०९.३१^६.
 °उद्गर्तन° ४.१.४८.२१^७.
 उद्गा (वे. श.) ५.२.१०९.३१^६.
 उद्घिचितव्य ६.१.१०.२७.
 उद्घिचिता ६.१.१०.२७.
 उद्घिचितुम् (अ.) ६.१.१०.२७.
 उद्घरतिक्रिया ८.१.७०.३८^१.
 उद्गी ६.४.८२.२१^१.
 उद्गृत २.२.२४.४२^६.
 उद्गृतौदना २.२.२४.४२^६.
 उद्गस्य १.४.६०.३१^२.
 उद्गायक ६.२.१३९.१३^५.
 उद्गी ६.२.१३९.१३^५; ४.८२.५५^१.
 उद्गीय ३.१.१२३.२३^३.
 उन्मत्तगङ्ग (दे.) १.४.१.३०^१; २.२.३.४०^८;
 ४.८४.४१^६.
 उन्मथायत ३.१.८४.६^५.
 उन्मनस् ३.१.१२.२^५.
 उन्मनस्शब्द ३.१.१२.२^५.
 उन्माहुक २.३.६२.४६^५.
 उन्मान (परि.) ५.१.१९. २११२३१२४
 ३३३.

उन्मानतः (अ.) ५.१.१९.३३^१.
 उन्मुग्ध १.१.२८. १०^{१७}; २.६३.२३^२.
 उन्मृदान १.२.१.२५^५; ६.१.९.१४^५; ४५.३६.
 उप (उ.) १.२.२५.२८^१; २.२.२५.४२^८; ६.
 १.१०८. १३१^५; ७.१.७२.२६^२.
 °उप (उ.) ५.४.७७.४^३.
 °उपकर्ण° ४.३.३९.३०^८.
 उपकार २.१.१. १११^३.
 उपकुम्भसंमन्थ १.१.४१.१०^८.
 उपकुम्भीभूत १.१.४१.१०^८.
 उपकूलादि (ग.) ४.३.५८.३५^०.
 उपकन्वृ ७.२.३६.२१^२; २६^३.
 उपगार्थ २.४.६४.४६^३.
 उपगीत १^३.
 उपशु २.१.१.३६^३; २.३.४०^२; ३.१.८.१७^१.
 २३; ४.१.८२. २३१^२.
 उपशेष ३.१.८६.६^५.
 उपग्रह (पा. श.) ३.२.१२७.१३^०.
 °उपग्रह (पा. श.) ३.१.४०.४^८; ६७.५^३.
 °उपग्रह° (पा. श.) ३.१.८५.६^५.
 उपश्वपत्य २.२.३.४०^१.
 उपश्वदिपितृक ४.१.९३.२४^१.
 उपचलुर (सं.) ५.४.७७.४२^०.
 उपचय २.२.५.४०^२.
 उपचर्यमाण ४.१.१६३.२६^५.
 उपचरन्ती ४.१.९३.२५^१.
 उपचाय ३.१.१२३.२^७.
 उपवाच्यष्ट ३.१.१२३.८^२.
 उपचार १^७; १^८; ३^७; १.१.१. १२१६१८
 ३८; ४.१.१०८. ११११११६
 ४.१.१०८. ११११११६; ४.

१.१.१६३; २७.२१२; २.६६.२८५;
२८३; ३.८६.३१३; ४.२०.३३०.

°उपचार १.१.१००; ४.१.११३.

उपचेतुम् (अ.) १३.

उपचेयवृड ३.१.१२३.८८.

उपजन (पा. श.) १८; ३१.

°उपजन° (पा. श.) २१; १५१९१२०; १.१.
२०.७५; २६.११२; ५६.१३६; २.४५.
१३
२२०.

उपजानु° ४.३.३९.३०८.

उपजानुभव ४.३.३९.३०८.

उपज्ञोपक्रमं तदाद्याचिख्यासायाम् (पा.स.)
२.४.१९.४७७.

उपज्ञोपक्रमान्त २.४.१९.४७७.

उपताप ३.३.१६.१३२; ७.३.६१.३३२.

उपताप° ६.४.२२.१९२.

उपत्यका (स्थ.) ५.२.९.३६२; ३९३; ७.
३.४५.३२६.

उपदंशम् (अ.) ४.१.२८.२१०.

उपदश (सं.) २.२.२५.१०१११; ४.१६.
७७७.

उपदा ५.१.२७.३५१.

उपदिश्य (अ.) १.१.६९.१८०; ६.१.६२.
३१२; ६५.१३१३.

उपदिश्यमान १११०१०१९६१९७१९८१
१५
१९.

उपदिष्ट १८१९; ७१९; २३; २३; ३६; १.
१.१.१५१९; २१; ८.६२; ५६.१३३;
५७.१३५; २.६२.२३२; ३.२.२५९;
२६०; ३.१.१.२; ६.३.१०९.१७२; ७.

१.९६.१५१९६१७
२७५; ८.४.६८.२६५.

उपदिष्टा १.१.६९.१७९.

उपदेश (पा. श.) ११३१६११०११३१७

११; १६; १०१११११ २८ ३१६;
११; १६; ११; २०; २१;
११२०; १७११२१२२ १२ २१;
२७; २८; २९; ३२;
३३;

१.१.३. २०१२१; १०. २१११२२; २२.

१७२१; २.२.३. ५१. ८१२१२१ ६७.
१७२१; २.२.३. ५१. ८१२१२१ ६७.

१७२१; १७५; ६९. २१२३१२२ १७८;
१७२१; १७५; ६९. २१२३१२२ १७८;

३.२. १६१७१९८ ३१४५१७१२१२१३१
२५९; २६०

१९; ७.२६२; १२.२७२;

३.१.१. ७१२; ३. १६; ९.६७; ३६.
२५; ९.२.७७;

४.१.३. २०१; ७. २३२; १११ ४.

५९.३३२;

६.१.१. २२; ९.१३; १७.२६; २५.

६१६७८८१११०११०१११२१ १२
३५;

१६१९६ १११११२१२१३३ ६२.
३७; ५०. ३९

१६१९७१८१९ १८६. ३१४५१६७१
१११

८ ८१८ ७१२१३ ३.७६.
११३; १९५. ११५

१३०; ४.१.१.१८२; २२. १३१२०१२१
१८८;

४७.२००; ५.२.२०८;

७.१.१२.२१८; ५०.२५८; ६५.

२६२; २.१०. १३१३ ११११५१२१
२८२

५५१११०११०११०११३ १५. १२१२१
२८५; १५. २८६

१२ १८१९
६३. २९९;

८.२.७२.२१३; ४.२.२५२; १२.

११२.
२५८.

°उपदेश (पा. श.) १.३.२.२५९; २६०.

उपदेशग्रहण १.१.२.२. ११११११५
८३; ५१.१२९;

३.१.३६.४५; ४६; ६.१.१७.२६; ४५.
 ३५; ५०.३९; १८६.११२; ११३; १९५.
 १५।१५।१९; ४.२२.१२९; ४०.२००;
 ६२.१८२९; ७.२.१०.२८३; २८५.

उपदेशान १.३.२. १७।१८
 २६०.

उपदेशवचन ६.१.९.१३; ६५.१५; १९५.
 ९।१७।१८।१९; ४.६२.२०६; ७.२.१०.
 १४।२५
 २८४.

उपदेशभक्त ७.२.८२.३६३.

उपदेशविशेषणत्व ६.१.१८६.११३.

उपदेशसामर्थ्य १.१.३.१८; १०।१८।१९; ६.
 १.६५. १३।१३।१५.

उपदेशाधिकार ७.२.१०.२८३; १३.२८६.

उपदेशावस्था ३.१.९.७९; ६.१.५०.३८।
 १७।१८; ३.५२.१६३; ४.२२.१८३;
 ७.१.२. १९।२०; ३।५; ३७.२५५; ५८.
 ४।५; ८९. ११।१२; १९.३०८.

उपदेशिवद्भाव १.१.५६.१३५; ६.१.५०.
 ११।१३; १२३.१६; १३५.१६; १६७.
 १०५; ३.५२.१६३; ७८.१७०; ७.१.
 २. १९।२१; ३७.२५५; २५५; ५८.२६१;
 ८९. ११।१३।१६।१८; २.१०.२८५; ९९.
 ३०५; ३०८; १०७. १८।२५.

उपदेशिवद्बचन २.४.३६.४८५; ३.१.८०.६२;
 ४.१.१५५.२६३; ७.१.२.२११; ३७.
 २५५; ८९.२७९.

उपदेशोऽजनुनासिक इत् (पा. सू.) १.३.३.
 २६२; ७.२६३; ९.२६३.

उपदेशोऽत्वतः (पा. सू.) ७.२.६३.२९१.

उपदेशोत्तरकाला १.१.१०.६२; ६९.१३५;
 १७९.

उपदेशव्य २७.

उपदेशुस् (अ.) १.१.४६.११३.

उपदेश्च ५.२.९१.३८५.

उपधा (पा. श.) २२; १.१.३.४७; ५.५१;
 ३.१.७८. १८।१०; २.१३५.१३१; ६.१.
 १३. १३।१४।१७; १७.२१; ७०.१९; ४.
 २२.१८७; १९।२०।२१; १९२; २३.
 १९३; ४०.२००; ७.१.९६. १८।१९।११।
 १३।१४; २.११५.३१५; ११७.३१५;
 ३.१२०.३२४; ४.१. २।६।७।७।२१; ८.
 २.७८.४१३.

उपधाग्रहण २९; १.१.५०.१२२; ६.१.११.
 २२; १३.२३; १७१.१०७; ४.१६.१८५;
 १४९.२२८; ७.४.१. १२।१४।२०.

उपधात्व १.१.५८.१५३.

उपधात्वविधि १.१.५८.१५१; १५४.

उपधादीर्घत्व ६.१.२०७. १६।१७; ७.२.२७.
 २८१; ८.२.७८.४१३.

उपधाधिकार ६.४.१६.१८५.

उपधान ५.१.१३.३४२.

उपधानियम ६.४.१३.१८३.

उपधामात्र १.१.४९. १६।१७; ६.४.१. २०।२१.

उपधायाश्च (पा. सू.) ३५.

उपधार्थ १.१.५. २१।२१; १३.

उपधालक्षण १.१.५. २०।२३; ३.१.१०९.८५;
 २.१०७.११५; ६.४.१३.१८२; १८३.

उपधालक्षणदीर्घत्व ६.४.१३.१८३.

उपधालक्षणा ७.३.८६.३३५.

उपपदविशेष ३.२.८७.११^{१०}.
 उपपदविशेषण १.३.१२.२७^६.
 उपपदसंज्ञा ३.१.९१.७^{१५}; ९२.७^{१५}.
 उपपदसंज्ञा ३.१.९१.११^{१३}०१२१; ९२.७^{१५}.
 २०; ३१; ३.१२.११^{१३}२; १२५.१६^२.
 °उपपदसंज्ञा ३.१.९१.७^{१५}.
 उपपदसंज्ञार्थ ३.३.१२७.१५^७.
 उपपदसंज्ञावचन ३.३.१२५.१६^२.
 उपपदसंनियोगार्थ ३.१.९२.७^६.
 उपपदसमास २.०.१९.२।३।६।८।१०; ३.
 २.५६.१०^५.
 उपपन्न १.१.१२.७^१; २१.७^७; ३९.६^६; ४५.
 ११^२; २.२१.२१^३; ६२.२।१।१७
 २^६; ३.१.२५^३; ४.२.२२।२५
 ३२^६; ४.१.३३^२; २.२.२२.२^२; ४^१.
 २५.२^७; ४.८.१.२^१; ३.२.८७.११^२;
 ४.१.९३.२^१०।१५; २^५; २.२३.२^७;
 २५.२^९; ३.२.३०^९; ५.१.११६.३^१;
 १२१.३^७; ६.१.१९२.११^५; २०५.
 ११^७; ७.२.२३.२^१.
 उपपन्ना १.२.६२.२^६; ४.२.१३.२^७.
 उपपयःकाम १.१.२१.१०^०.
 उपपयःकार १.१.२१.१०^०.
 उपपूर्व १.४.२८.३३^२; ३.१.१२३.८^३.
 उपवर्द्धण १.१.२.५^१; ५^२; ६.४.२२.१^३.
 उपभाव ५.३.३१.२^०.
 उपमणिक्रमन्य १.१.२१.१०^०.
 उपमणिकीभूत १.१.२१.१०^०.
 उपमान १.४.१.३०^१; २.१.५५.५।५।६।६।
 ७।१०; ३.१.७.२५।२६; ३.१५.२१।२२
 ; ४.१.३३.२१^३; ५५.२^२; १२५.२^६;

२.२.२७^१; ५.२.२९.३७^१; ६.१.२०.
 ११^६; २.८०.१९।२३।२।२५
 १३^१.
 उपमानकर्तृ ३.१.८.२१।२।२२
 १८.
 उपमानकर्मन् २.१.५५.३९^७; ३.१.८.१०^८.
 उपमानकर्मन्निभूत ३.१.८.२०।२२
 १८.
 उपमानग्रहण ६.२.८०.१६।१९^८.
 उपमानपूर्व २.२.२२.२^३.
 उपमानसमास २.१.५५.३९^८.
 उपमाने कर्माणि च (पा. सू.) ३.४.२१.
 १७^६.
 उपमार्थ २.१.५५.३९^७; ५.१.२.३३^८.
 उपसृष्ट (अ.) १३।१३।१५।१५
 १७।१८; ८.३.१५.
 २२^६.
 उपमेय २.१.५५.५।६।६।७
 ३९^७; ३.१.८.१०^८.
 °उपमेय २.१.५६.३९^७.
 उपमेयकर्तृ ३.१.८.२२।२२
 १८.
 उपमेयकर्मन् ३.१.८.१०^८.
 उपयद्काम्याति ३.१.९.१०^८.
 उपयुक्त १.४.२९.३२^१.
 उपयुक्ता २८.
 उपयोग १.४.२९.६।६।७।७।८।९।१०
 ३२^१.
 उपयोगनिमित्त १.४.५१.३३^२.
 उपयोगवचन १.४.२९.३२^१.
 उपरत १.४.११०.१७।१८
 ३५^७.
 उपरता २०।२०.
 उपराजम् ५.४.६८.२^३.
 उपरास (वै. शा.) ७.१.५०.२५^७; २५^८.
 १७।१७ १।८।८।१५
 उपरि (अ.) १.४.११०.३५^६; ३५^७ ;
 २.३.३०.२५^१; ५.३.३१.२^०.
 उपरिभाव १.३.१.२५^६.
 उपरिष्ठात् (अ.) २^५; २^६; १.१.२२.८^२

२७.२३; २.१८.२००; २.३.३०.४५६;
 ५.३.३१.४०९; ६.२.४९.१३८; ४.५१.
 २०२; १३३.२३३; ७.१.१.२३०; २.८.
 २२२; ८.४.१.४५२.

उपकारीयति १.१.९.६३.

उपर्यध्वःसः सामीप्ये (पा. सू.) ८.१.१.
 ३६१.

उपर्यादि (ग.) २.३.२.४४४.

°उपर्यादि (ग.) २.३.२.४४४.

उपर्युपरि (अ.) २.३.२.४४४.

उपर्युपरिष्ठात् (अ.) ५.३.२८.४०८.

उपलब्ध १.१.६८.१७६.

उपलब्धि १८; १.२.३२.१९१२०; ४५.
 २१८; ३.९.२६५; २.२.६.४११; ३.१.
 ७.१९१२०; २.११५.१२०.

उपलक्षयितुम् (अ.) १.१.१.३६.

उपलम्भन १.३.२१.२००.

उपलकारीयति १.१.९.६३.

उपलस्तृ ५.१.९७.३६२.

उपवाहम् (अ.) ३.१.३६.४५.

उपविश्य (अ.) १.१.१.३९.

उपशुनम् (अ.) ५.४.७७.४२०.

उपश्लिष्ट ५.२.४५.३०९; ६.१.७२.५१.

उपश्लेष ६.१.७२.५१.

उपसंक्रान्त १.१.३.४५; २.३.१.४३९; ४.६२.
 ८१०; ४.१.२९.२२१.

उपसंक्रान्ता १.१.३.४५.

उपसंख्यान (पा.भा.) १.१.२९. ३१२३; ९२; ३६.
 २०१२२; ३८. ११११६; ५१. ५११५;
 १३; ३८. ९४; ५१. १२७; ५६.
 १३३; १३५; ६१४१५१५; ५७. १४३;

१४; ५८. ५१२५; १५४; ६२. १६३;
 १६३; ६३. १६६; ७०. १८१; ७२. १२४;
 २. २७. २०४; ६४. २३७; २३८; ३. ७.
 २६३; ९. २६२; १५. २७८; २१. ६८०
 १०११३१६१८१२०; २. १३; ६०. २२३;

२. १५; ६७. १४१९; ८९. २९५; ४. १३.
 ३५६; २४. ३२६; ३२७; ५२. २८११२;
 ३३८; ५३. ३३२; ५४. ३३८; ३३९; ५९.
 २०१२३; ३४१; ६०. ३३२; ६५. ३१३; १०९.
 ३५५;

२. १. १. ३६८; ३७०; ३७१५; ३७४;
 २. ३७५; २४. ३३३; ३१. ३२५; ३६.
 १७ ३७११ २०२६ ६९. ४६६;
 ३८६; ३८९; ६०. २०९; ६९. ४६६;
 २. २. ४२५; ३५. ४३७; ३. २. २१२३;
 ४४४; ८. ४२६; १३. ६१५१९; १८.
 ४५२; ३. २६. ४५५; २८. ४५५; ३६.
 ४५८; ३७. ४५२; ४५९; ४६. ४६१; ६७.
 १५११५; ६९. ४६३; ४. ३७. ४२४; ५६.
 ६८८; ५८. ३५७; ६४. ४६३; ८१.
 ४६६.

३. १. ७. १४; २२. २९; २६. ३४; ३०.
 १८ १२१३१४ ३६. ११ ४८.
 ३९; ३५. १२१३१४ ३६. ११ ४८.
 ३१७१४१९ ५५ ५२. ३५; ६७. २५ ५३;
 ५५ ५५; ५२. ३५; ६७. २५ ५३;
 २. ९. ६६; ८९. १७१५; ९६. २१; ९७.
 १२११३; १०९. २; ११२. १४ १२५.
 ५६; १३८. १२; १४०. १२; २. १. ५८;
 ५. १८; ९. १९; १५. १००; ३८. १०२; ४३.
 १०३; ५५. १०२; ५६. १०५; ६०. १०७;
 ७८. १०९; १२४. १२५ १२६. १२७;
 १६; १८०. १३६; ३. ३. १३९; १५१.

१३; २१.१३; ५६.१३; ५८.१३;
 १०७.१३; १२१.१३; १४७.१३;
 ४.२१.१३;
 ४.१.६.२०२; ७.५।१।१०।१३।१४;
 १३.२०२; १४.२०५; २०६; १५.३।१२;
 ७।८।१
 २०९; १८.२१०; १९.२१०; ३४.
 २१३; ३९.२१६; ६५.२२७; ७९.१७।
 १७
 ; ८३.२३५; ८५.२३६; ८७.११।२१
 ९०.२३३; ९२.२३७; २८.२३६; ३५.
 २७७; ४२.२७९; ५५.२८३; १०४.
 २९३; ३३.३४.३०७; ५८.३१०; १४०.
 ५।१४
 ३२३; १६६.३२७; ४.१.३२९; १४०.
 ६।१०।१२।१२
 ३३५ ;
 ५.१.६.३३६; ७.३३६; ९.३३०; २९.
 ३४९; ३३.३५०; ३८.३५१ ; ४७.
 ३५१; ४८.३५२; ५८.३५३ ; ३५४;
 ७१.३५७; ७४.३५८; ७७.३५९; ९४.
 ९।१२
 ३६०; ९७.३६२; १११.३६२; ११९.
 ३६५; १२०.३६९; १२४.३७०; १३०.
 ३७१; १२९.३७६; ३९.३७९; ७७.
 ३८८; ९७.३८६; १००.३८६; १०३.
 ३९७; १०७.३९७; १०९.३९७; १२२.
 ३९९; १३५.४००; ३.२ १७।१९।२०
 २०।२०
 ४०३; ५७.४१७; ६६.४१९; ४.३.४३०;
 ३०.४३८ ; ३६.४३५; ४४.४३६; ५०.
 ४३९; ७३.४३९; ७७.४३९; ११६. १५।१७
 ६.१.१२.१७; ४५.१६.११ ४; ४७; ४८.
 ३७; ६३.४३; ६५.४३; ७६.५१; ७९.५८।
 २१
 ; ८३.५५; ८७.६५; ९३.७३; १३।२३
 ९४.७५; १३५. २१।२३ ; १७३.१०८;

१८६.११६; १८७.११३; १९५.११५;
 २२३.११९; २.२९.१२५; ९१.१३२;
 १०६.१३३; १४३.१३६; १३७; १९७.
 ११।१४
 १३९; १९९.१४०; ३.१.१४२; २.
 १२; ३.१४।२१ १४२; ५.१४३; ८. १२।१५।
 १६ ; ९.१४३; १४४; २१. १४६; १४७
 ७ ; २५.१४७; १४८; ४६. ७।११।१४
 ५३.१६३; ५६.१६३; ७०. १७।१६।२२।
 २४ २।४।६।१०
 ; १६८ ; ७३.१६९; ८९.१७१;
 १०१.१७३; ४.१४. २१।२५ १११
 १९२; २४. ११।१४।१५।२०।२२ ४
 ; १९५;
 ३४.१९५; ५२.२०३; ५५.२०३; ५६.
 २०३; ६४. १३।१९ ७७.२०९; ९३.
 १७
 २१२; २१३; १४३.२२५; १४४.२२५;
 ७।१।१३
 २२६ ;
 ७.१.१४.२४६; ३९.२५३; २५७; ५९.
 २६१; २.३६.२६२; २६३; ५८.३६७; ५९.
 १५।१६
 २९७; ९९.३०७; १००.३०८; ३.४४.
 २०।२३
 ३२४; ४५. ५।५।११।२।१५।१८।२०।
 ३२५
 २३ २।५।८
 ; ३२६; ६६.३३२; ४.१.३४५;
 ४८.३५१; ९१.३५९; ९३.३६०;
 ८.१.१५.३७३; ५१.३७७; २.७.३९४;
 ८.३९५; १९.३९९; २१.३९९; ५५.
 १८
 ४०९; ६८.४११; ७०. १२।१४
 ४२२; ३.१.४२४; ६५. १३।२३
 ११८
 ४५१; ४.१०.४५६; १५.४५८; १७.
 ४५९; २६.४६०; ३०.४६१; ३४.४६१;
 ६१.४६५.

उपसंहियेय ८.२.८८.४५९.
 उपसंयोग ४.२.२१.२७५.

उपसंवादाशङ्कयोः (पा. सू.) ३.४.८.१७१.

उपसंव्यानग्रहण १.१.३६.१३.

उपसंहृत्य (अ.) १.४.१०९.३५५; ७.४.
१७.३५१; ८.२.८९.४१९.

उपसमस्त ७.१.१.१३१६; २.१०२.३०९.

उपसमस्तार्थ ६.१.१६६.१०२; ७.२.१०२.
२१२२
३०९.

उपसमाहृत ६.२.४९.१३३; १२८.

उपसरज १.१.३.१३; ६.२.८२.१३३; ४.
१४३.१३१४.

उपसर्ग (पा. शा.) १३; १.१.६७.१७११; २.
४.२.१६; ३.१.५१६; १९.१०१११२
२१.२८२; ४.१३.३१७; ६०.१३१३१
२२ ३६१८
५ ३५३;
२.१.१.१७१७ २२२३२३१
२४

३.१.७.१२; १३; १२.१२; २१०१
१२११११८ ; २२.२३; २१; १३५.११;

२.६१.१०७;
५.१.११८.३६५; २.२८.११७३

६.१.९१.७३; १०८.८१; १२८.१०
१२११४ २३१२४१२५१२७ ; २.
; १३५.

१७७.१३८; ४.१.२१२३; ७.२.१९;

७.१.६९.२६३; २.८९.३०४; ४.२.४.
३१४४
३४९;

८.१.७०. १५१६१७१७१२० ; २.

१९. २३१९; ३.६१. १४१५; ६५. १२१
१३१६१६१२०१२१ ; ४३३; ८७. १४६

१४ ; ११२. २३५१७ ; ११६. १४१४
१४. १०११११८२३ ; २८. ४६०.

म. भा. शा. को. ३६

उपसर्ग (पा. शा.) १.३.१.२५३; २.२.२.४
४२५.

उपसर्ग (पा. शा.) २.२.१९.४१७; ६.१.
१०८.८३; १३५. २२१२५ ; ८.१.७०.
३८१; ३.६५. १८१२०.

उपसर्ग (पा. शा.) २६; १.४.५६.३०२; ५८.
१७
३४१.

उपसर्गकृत १.३.१.२५६.

उपसर्गग्रहण १.३.१९.२७९; २१.२८०; ३.
२.६१.१०७; ८.१.५७.३३३; ३७९.

उपसर्गनियमार्थ ७.३.६६.३३२.

उपसर्गपूर्व १.३.६०.२८५.

उपसर्गप्रयोग १.४.९३.३१८.

उपसर्गविशिष्टा ३.१.२६.३३; ८.३.६५.
४२३.

उपसर्गविशेषण ८.२.१९.३१९.

उपसर्गसंज्ञ १.४.९३.३१८; ६.२.१३९.१३५.

उपसर्गसंज्ञा १.४.१. ५१७८.

उपसर्गसंज्ञा १.१.२०.७५; ४.१.३०३; ६०.
३१८; ८.४.३३६; ९०.३१८; ६३.
३१८; ६.१.९१.७०; २.१.३९. २११२२
८.१.७०.३८१; ३८२; ७.१. १४१५
६५.४३३; ८७.४३६; ४.१.४.४५७; १६४
१७२०१२१

उपसर्गसंज्ञापूर्विका १.४.१.२९८.

उपसर्गसंज्ञावाधिका १.२.४.२२१; ४.
९३.३४८.

उपसर्गाः क्रियायोगे (पा. सू.) १.४.१.२९८;
५९.३१३.

२७४; ८-२-१०-३६५; ८२-४९६; ८६.
 १९१९; ३-१५-४२६.
 उपस्थित ८-४-६-४५५.
 उपस्थेय १-४-१०-१०३५; ३-१-८६-६५.
 उपस्निहिति १-२-१८-२००; ७-२-९-२८५.
 उपस्पर्शन ६-१-८-५८.
 उपस्थस्य (अ.) ६-१-८-५७; ५८.
 उपहत १-१-७-१७७; ६-३-६-२-१६२.
 उपहत २-२-२-४-२३.
 उपहतपशु २-२-२-४-२३.
 उपाग्नि (अ.) १-१-४-१-१००; २-१-२-३७६.
 उपाग्नि १-१-४-१-१००.
 उपाग्निमुख १-१-४-१-१००.
 उपाङ्गन ५-१-२-३३८.
 उपात्त २८; ७.
 उपादान १-१-९-६९; ५७-१४१५; ५८-१५१
 १९१२०; २-६-४-२-२३; १२१९; ७-४-
 ९३-३६०.
 उपादाय (अ.) २६; १; १-२-५-२-२३८; ६४-
 २३५; ४-१-०-९-३५५.
 उपादीयमान २६; ८-२-८-४-१७.
 उपादेय १-१-२६-८५; ५९-१५६; ४-२-१-३३९;
 २-३-१-४-१-९; ६-१-३-२-३०.
 उपाधि १-३-२-३३२३२४२४; २६९; ३-१-
 ७-१३; ५-१-९-३३९; १६-२५१२५; ३-
 ६०-४१७.
 उपाधि ३-१-१-२११२१७ ७१९
 उपाधिग्रहण ४-२-१-२७१; ५-१-९-३३९;
 ३-९-३-३७.
 उपाधिवृत्ति १-२-६-४-२४४.

उपाधिसंज्ञिका ५-१-१३-३१२.
 उपाध्वर्थ ५-२-९-१३१९८.
 उपाध्याय १-१-१-२४; ५६-१३३; १३७; ४-
 २८-३२९; २९-३२९; ३२-१३१११४;
 २-३-१३-४४९; ३-३-१८-१२३; १२५;
 २०-१-१६; १३३-१८२०१२०.
 उपाध्याय ४-१-४-२२२०.
 उपाध्याया ३-३-२-१-१२७.
 उपाध्यायानी ४-१-४-२२२०.
 उपाध्यायार्थ २-३-१३-४४५.
 उपाध्यायी ३-३-२-१-१२७; ४-१-४-२२२०.
 उपानदर्थ ५-१-१३-३१२.
 उपानह ५-१-२-३३७.
 उपाहन ५-१-२-३३७.
 उपाय १; ५-२-७५-१६१७; ७६-३८८; ३-
 ६७-४२०; ६-१-६-४-५१४.
 उपाचिन् १-२-६-४-२४५.
 उपाकारोयति (धा.) १-१-९-६३.
 उपार्जित २-३-१-९-४५३.
 उपालम्भ (अ.) १-१-१-३९.
 उपालम्भ १-४-२-८-३३९; ४-२-१-०-४-२९७.
 उपाल्कारीयति १-१-९-६३.
 उपास्नात २-२-२-९-४३०.
 उपास्य १-२-१-२५३.
 उपेत्य (अ.) ३-३-२-०-१४६; २१-१-१७.
 उपेत ६-१-८-९-६८; ६९.
 उपेद्ध १-१-४-५१८.
 उपोषिष्वस् ३-२-१-०-९-१२१२१९८२०१२०१
 २०१२१२१ ७
 ; ११७.
 उपोच्चारि १-४-१-०-८-१७१९८१९८२०१
 २१
 ३५३

उपोच्चारिन् ३.१.९२.७६९.

उपोत्तमं रिति (पा. सू.) १.३.३. ११११४;
३.१.३.६; ६.१.१९२.११८.

उपोत्तम (पा. श.) १.२.३७. १०११३; ४.१.
७८.२२९.

उपोत्तमग्रहण ६.१.२१७. ५१६७.

उपोद्वलक १.२.६४.२३२; २३३; २.२.२९.
४३२.

उपोषिवस् ६.१.३७. २६२६३२६।२६.

उत्त १.१.४५.११४; ५०.१२३.

उत्तुन्दिर (धा.) १.३.७.२६४.

उब्ज (धा.) उदुब्जांचकार १.३.६३.२९०.
उब्जिता २८; २९; ८.३.३८.४३२.
उब्जिजिषति २६; ८.३.३८.४३२.

उब्जि (पा. श.) २४२६; २९; ८.३.३८.
१४२२.
४३२.

उब्जि (पा. श.) ७.३.५९.३३१.

उब्जितुस् (अ.) २८; २९; ८.३.३८.४३२.

उभ (स. ना.)

उभौ २४२४; ३०; १.१.५०.१२५;
६७.१७२३; २.४.५.२२०; ३.१.२५५;
५४.२८३; ४.२.३०५; २३. १२१४; १०८.
३५३; २.१.१८.३२३; ५७.३९२; २.३.
४०७; ३.१.८. २६।२७; १११३; २.१८८.
५६७; ४.१.१०.२०४; १३.२०४; ७८.
१७१८; २.५९.२८३; ५.१.७२.६१०;
२.९४.३९१; ३.५५.४१५; ८६.४२६;
६.१.८५.६०; ७.१.११.२४५; ६२.
२६२; ८.१.३२.३७०.

उभे १.१.१.३६; ३७.६४; ६७.१७५;
४.२.३५५; ३१०; ३.१.१. ८१११; ६.१.

५. १०२२; ८४.५६; ७.१.१०.२११.

उमाभ्याम् १.२.४७.२२३; २.२.३६.
४३६; ४.१.१३. १०११०; ४०.२३०; २.
४५.२२२; ४.१.१६१.२६३; २.९१;
२९१; ६.१.१८२.११०; ६. १३१; ७.
१.६.२१३.

उमस्य १.१.२७.८६.

उमयोः ११३; १.१.४४.१०३; ४५.
११६; ५१. १४१४; ६७.१७४; २.६४.
८१५; ३.१४.२७८; ४.१. २१२३३.
७१६२४; ६११३; २. ४७५१३२४।
२६८; २९९; २. ३०५
२३; ८०.३४५;

२.१.३.३६४; ३६५; ५७. ६११९; ३.
७.४१२; ६५. १५१६; ४.८३.४२८; ८५.
५००; ५०२;

३.१.१.२; ३. २४; १६; २१.२८; २६.
३३; ३०.३३; ३६.२५; ८०.६२; २.१.
९६; ३. ५१७; ४.२.१६९; ८२.१२३;
४.१.१.१२०; ३.१.६; १९८; ३६.
२१३;

५.१.५९.३५६; ७६.३५७; २.४८.
३८३; ५२.३८५; ३.२२.४०७; ४.७४.
४५०;

६.१.५.१०; ९.१४; ३७.३२; ४५.
३५; ८५.६०; ६१; ८७. ६७०; १०८.
८३; १५८.९८; १०५; २.५२.१३०;
११७.१३०; ३.४२. २१४०; ११२.१७६;
४.१९.१२५; २२.१२८; ४२.११७;
७४.२०९; ८०.२९४; १३०.२२९; १३३.
२२३; १५३.२२३;

७.१.१२२०; २.८.१८२०; १०.
 १४.१२
 २८५; ६७.१११; १०६.३११; ४.१.
 ३२५; ५५.३५२; १३.३६०;
 ८.१.३५.३७५; २.६.१०।२७
 १।२
 २२१.

उभको १.१.२७.८९.

उभ० १.१.२७. १०।११।१४
 ८९; २.३.२.४४.

उभय (स.ना.) २.३.२.४४.

उभय: १.१.२७.१९.

उभयम ६; १२; १४; ३१;

१.१.१.४२; ४.२.१२; १२.६९; २७.
 २३।२४; ४.१.१०३; ४.६.११३; ४७.

१५; ५१.१२६; १२८; ५४.१३।१६
 ५१.१६।१७; ६७.१७२; ७०.६।२४; २.

५.१३।१४; १.१.१७; ३२.२०६; २०९;
 ४५.२१९; ६४.२४२; १।७।७।१५; ३.९.

२६६; ६०.२८६; ४.३.३१२; ४.३.३३३
 ११; १०१.१९।२०; १०८.३५२;

२.१.२.४.३८४; ५५.२३।२४; ५७.
 ३९; ६९.११।१४।१८; ४०४; २.४.

४०९; १४.४३४; १९.४१८; ३४.४३७;
 ३६.१३।१७।१९; ३.१.४४३; १६.४५०;

२२.५।११।१५; ६५.४६७; ४.१२.१७६;
 ३४.४८२; ६२.४९२; ८५.४९९; ५००;

३.१.३. १८।२२; १०; ८.१९; २२.
 ३०; २७.६।७; ३१.४१; ३३.१८।२४
 ३६.४६; ६७.३।१५; ८७.६७; १२५.

८९; २.१.१९; १।३।७।१२; १४.१००;
 १२२.१२२; ३.४.१२०; १२.१४२; १२६.

१४।१५।१५।२०।२१।२१
 १५६; १३३.१५९;
 ४.७.७.१२२;

४.१.३. १९।६; १३.२०१; २५.२१२;
 ५५.२२४; ७५.१२।१८; ७८.२३६; ८५.

१२।१४
 २३७; ८९.२४०; १३.२५१; १५.२५२
 १०
 ; १८.२५३; ११४. १।६।१०।१२।१।१०।
 २५६; २५७

१२।१४
 ; १५८.२६४; १७०. १८।१९।२३
 २.३६.२७७; ४५. १३।१४; ७१.२८५;
 १०४. ११।१२।१४।१६।१७।२१।२२।२४

२।१२।२।२४।२४ ३।६।१।१३।१६।१९।
 २३ ३।७।१०।१४।१८।२२ १।६।१०।
 १६।१६ १।३।१।६।१।१२।१४।१६।१८।

१३०.३००; १३७.३००; ३.४.३०३;
 १५६. १।१२।१३।१७
 ३२६; ३२७;

५.१.२. ५।६।१०।१५।१८
 ३६८; २.४७.३८२; ३.८.४०५; ६८.

४२८; ४२२; ७२.४२२; ४२३; ४.४.
 ४३३; १५४.४४४;

६.१.२. ५।२३; १२. १५।१६।१८।२०।
 २१।२२ ६।१४।१५।१७।१८।१९।२०

१७.२५; २७; ३०.२९; ६९.३।४
 २४ ८५.२२ २२ १२।२१ ६९.१७
 ८।१०।११।१४ १५। १६। १८।२१।२४

१।७।१०।११।१३।१४।१६।१८।२१।२३
 १।६।८।९।१२।१५

१।१३; १२८.९३; १३५.१२; १५८.९६;
 १० १९।२३ १।६ १८८.११६;
 ९९; १००; १८६.११२; १८८.११३;

१९२.११४; २२३.११९; २.१.१२३; २.
 १२३; ३३.१२५; ४९.१२७; १२८; ५२.

१।१८।२०।२४ ३।१३
 १३०; १३१; ८२.१३२; १०६.

१३३; १०८.१३३; ११७.१३३; १२१.
 १३५; १४३.१३६; १७७.१३६; ३४.
 १५२; ३१३।१५।१६; ४९.१३२;
 १३९.१७७; ४.२.१८१; ४२.१९७;
 १२२; १५।१७।१९।२०।२२; २।४;
 १९९; ४८. २००; २०१;
 ५५.२०३; ६२.२०६; ८९.२१२; १२०.
 २१७; १४८.२२७; १६३. २३२;

७.१.१.२३७; २१०; ६.२३३; २४८;
 २६.२५०; ७२.२६३; २६४; १६.२७५
 २६ १।३।१०।११; १०२.२७७; २.
 १०.२८५; २८.१०।१४; ७०.३०१; १८.
 ३०३; १०१.३०९; ११५.३१५; ३.१०.
 ३२०; ७०.३३३; १०३.३४०; ४.१०.
 ३४८; ४७.३५१; ६१.३५४;
 ८.१.१.३६३; ६८.३८०; २.६.३६२.

उभये १.१.२७.८१; ५६.१३८.

उभयस्य २.३.७१.४७१.

उभययोः २३; १.१.११.६३; २४.

८६; २.१.५७.३१९.

उभयेषाम् ६.१.१२.१८; १७. ११।११।

१२।१५।१९।२०।२०; १८.२७; ३०.

२३.

उभय° (स.ना.) ५.२.१२२.३१९.

°उभय° (स.ना.) ५.३.२२.४०७.

उभयकार्यप्रसङ्ग १.१.६७.१७५; १७५; ६.१.

८४.५९.

उभयकृत ६.४.८२.२१०.

उभयगति १.१.२३. ५।१२।१५; ३.१४.

२७८.

उभयगुण १.२.३१.६।७.

उभयतः (अ.) २६; १.१.३.४६; १०.१२१;

५८.१५१; २.४८.२३४; २.१.१.३६४;
 ३.२.४४; ४.७.४७; ३.२.८७.१११
 ११; १०७.१११; ४.१.६६.२३७; ७८.
 १३।१४; १६५.२६६; २.१३.२७०; ५.
 ३.१.४०५; ६.१.२८.२८; ६९. १८।१८
 ७९.५४; ८५.६९; ६२; २.१४८.१३७;
 ४.१३५.२२४; ७.१.८०. १२।१२
 २१२; ३.४४.३२६; ८.२.१९.३१९.

उभयतस्पाश (न्यायः) ६.१.६८.१६; ११.

उभयत्र (अ.) १.१.४४. २३।२५।२५ १।८।

८।१।१।१६।१६।१७।२०।२१।२१।२१।

२४।२५।२।३।६।६।७।७।७।७।७।७।७।

१७।१८।२१।२१।२२।२५।२६।२।३।

३।६।६।७।१०।१२।१२।१३।१६।१६।१७।

२०।२०।२१।२३।२३।२४। २।३।५।६।

८।८।१०।१०।१५।१५।१६।१६।२१।२१।

२२।२२।२।३।३।५।६।७ २३

१७५; २.१.५५. १२।१२।१४ ३९८; ३.१.२६.

३५; ४.१.७८. १३।१४ ८७.२३८;

१६१.२६४; ५.१.७२.३५८; ६.१.८४.

५९; ३.२६.१४८.

उभयथर्षु (पा. सू.) ८.३.१२.४२५.

उभयथा (अ.) ६।१४; १.१.४४.१०५; ५०.

१२०; २.४.१६; ६८.२१९; ४.१.

२१२; ४९.३३६; ५१.३३६; २.१.५८.

४००; ३.१.३१.१५; १७; ४.१.६.२०२;

२.२५. १८।२०; ६.१.८४.५३; ३.१४.

१४५; ४.५२.२०३; ६२.२०५; ६४.

२०७१; ८७. ११।११; १६१.२३१; ७.

१.६.२३; १६. १६।२२; ८.२.६.३१४;

४२.४०६; ३.३४.४३३; ४.२.४५३; २८.
 ४६०.
 उभयदर्शन ६.४.१२८.२३६.
 उभयद्युस् (अ.) ५.३.२२.४०८.
 उभयनिमित्त १.१.५७.१३८.
 उभयनिमित्तत्वं १.१.५७.१३३.
 उभयनियम ३.१.२.२३।२३; ६.२.१४८.१३७.
 उभयनिर्देश १.१.६७.१७३; ३.७८.२१३; ४.
 २.३४.२३।२२; २७७.
 उभयनिर्देशार्थ ८.२.३६.४१८.
 उभयपदार्थप्रधान २.१.६.३७६; २०.३८।१०;
 ४९.३९२; ४.२६.४७८.
 उभयप्रतिषेध १.१.५६.१३८.
 उभयप्रसङ्ग १.४.२. १८।१९।३०।२१
 उभयप्राप्ति २.३.६५. १५।१५।१६।१६।१७
 ४६८; ७१. ३।३।४.
 उभयप्राप्तौ कर्तृणि (पा. सू.) २.२.१४.
 ४१५; ३.६५.४६७.
 उभयलिङ्गत्व ३.१.८६.१६५.
 उभयवचन १.१.८. १।१३।१५।१६
 ४२१; ५.१.११९. १६।१७; ३६८; ३.६८.
 ४२२; ७.२.४२३; ४.४.४३३.
 उभयवत् १.१.४६.११४; २.३१.२०८; ३.७२.
 २३३; ६.१.१३.२३; ७.२.८.२२३;
 ६७.३००.
 उभयवाचक २.१.५५.३९८.
 उभयवाचिन १.२.७२.२५१.
 उभयवासिन १.१.८. ११।१२
 उभयविवृद्धि ८.२.१०६. १।१।३।४
 उभयविवृद्धिप्रसङ्ग ८.२.१०६. २०।२०; ४२१
 २।३

उभयविशेषणत्व २.१.५७.३९९; ६.१.१.१६.
 उभयशब्द १.१.२७.१३; ४.४.१०५; ५.३.२३।
 ४३७.
 उभयसंज्ञ १.१.१.३७; ४.२०.३३३; ८.२।५;
 ३।५; १०.३९८.
 उभयसंज्ञाभाव १.४.१. १।१।१।२।३
 २३; २५९.
 उभयसाधन ३.१.१.१३.
 उभयदेशत्व १.१.५७.१३३.
 उभयान्तर ६.१.८७.६७.
 उभयार्थत्व ७.२.११.३०५.
 उभयाधिन् ५.२.१२२.३९९.
 उभयी १.१.४.१०६; ५६.१३८.
 उभयेप्सित १.४.४९.३३३.
 उभयोपदेश १५.
 उभयेद्युस् (अ.) ५.३.२२. १०।३४
 उभयशब्द १.१.२७. १०।११।१४
 उभे अभ्यस्तम् (पा. सू.) १.१.१.४१; १-७.
 ५७.
 उभेग्रहण ६.१.५. २०।२०।२१।२१ २५
 ११०.
 उभौग्रहणसामर्थ्य ६.१.८.४.५७.
 उभौ साभ्यासस्य (पा. सू.) ६.१.८.४.५६
 ५७.
 उमा° (धान्यम्) ५.२.४.३७२.
 उमा (धान्यम्) ५.२.२९.३७६.
 उमाकट ५.२.२९.३७६.
 उम्भ (धा.)
 उदुम्भाचकार १.३.६३.२१०.
 उम्भिता १.१.३.४३.
 उम्भितव्य १.१.३.४३.
 उम्भित्तम् (अ.) १.१.३.४३.

उरु ६.१.११.७३.
 उरुः २१; २५.२६
 उरुः २२; २५.२६
 उरुग (प्रा.) ३.२.४८.१०३.
 उरण रपरः (पा. सू.) ३.१; १.१.९.६३; ५१.
 १.१.११; ७.१.९६.२७.
 उरणरपरवचन १.१.५१. १७.१७.२१
 उरण ६.३.१०.१२३; १.१.१.
 उरणक (पशु.) १.२.७३.२५.
 उरत् (पा. सू.) ६.१.१७.२५.
 उरदत्व ६.४.१.१७८.
 उरस् (प्राण्य.) १.३; १.२.३०.२०३; ३.२.४८.
 १०३.
 उरुता १.२.३०.२०७.
 उरुया (वै. श.) ३.१.१३. १.१२.
 उरुव्यचस् ६.१.१७.२७.
 उरुत् (पा. सू.) ३५.
 उरुत् (पा. श.) ४.२.९९.२१२.
 उरुव (मा. वि.) १.१.६३.१६५; २.६.४.२३३;
 ४.१.८९.२४०; ६.१.२०.१.११६.
 उरुवशी ५.२.९५.३११.
 उल (प्र.) ५.२.१२२.४०८.
 उलप (औ.) १.२.७२.२५२.
 उलप (औ.) १.२.७२.३५२.
 उलाजिन ४.३.६०.३११.
 उलूक (पक्षि.) ४.२.४५.२८०.
 उलूक (पक्षि.) ४.२.४५.२८०.
 उलूकपुच्छी ४.१.५५.२४२.
 उलूकशब्द ४.२.४५.२८०.
 उलूखल (गृहो.) २.१.३६.३८८; ४.३.२.३०७.

उलोप १.१.५७.१५०.
 उलोप १.१.५७.१५०.
 उव (आदे.) १.४.२. २.१.२.३.२.४.२५
 १.१.१५
 ३.१.१.
 उवद् (आदे.) १.१.५७. १.१.१५. ६.१.१.१८.८३.
 उवद् (आदे.) ६.४.९२.१.१.१.
 उवद् (आदे.) १.१.५.५.१; ४.१.३.३.१.७;
 २.१.३.६.३.८.१; ५.४.७.४.३.१; ६.१.९.
 ७.३; ३.६.८.१.६.६; ४.१.१.१.८.०; १.४.८.
 ६.६.१.२.७.१.
 उवद् (आदे.) ६.१.९.१.७.३.
 उवडादेश १.१.३.४.१; ३.१.१.५.१; ४.२.
 ३.०.९; ३.१.२.७.३.३; ६.१.३.९.३.३; ४.
 २.२.१.६.१.१.२.०
 २.२. १.१.१.
 उवडादेश ३.२.३. १.७.२.०. १.६.१.८.०.१.३.६;
 ६.३.६.८.१.६.६.
 उवडाभाविन् ६.३.६.१.१.६.६.
 उवडास्थान १.४.३. २.०.१.१.२.४.२.५. १.२.
 ३.१.२. ३.१.२. ३.१.२.
 उवडास्थानत्व १.४.३.३.१.१.
 उवडास्थानप्रयोग १.४.३.३.१.१.
 उवर्ण ५.३.८.३. १.१.१.२. ६.४.२.२.१.१.१.१.१.२.
 उवर्ण २.४.३.५.४.३.३; ४.२.४.
 उवर्ण १.६.१.७. १.१.१.५. १.१.१.४.१.१.७;
 १.१.८; ५.१.१.२.६; ८.२.१.०.६. ३.१.०.१.१.१.
 १.२.
 उवर्णाकृति १.३; १.३; १.१.६.९.१.७.५.
 उवर्णान्त ४.१.१.१.१.१; २.१.०.४. १.५.१.६.१.८.
 १.८.१.९; ५.१.४.३.३.३; ६.१.५.०.३.८;
 ४.८.७.२.१.१; ७.२.१.०.२.२.५.

ऊ ३२; १.२.२७. १११११
ऊ ३२.
ऊ १.१.१८. ११११७२१२१२
ऊक् (म.) ६.१.१२. १७.
ऊक २.३.६९. १५१५
ऊकार १६; १.१.५०. १२३; ७.४.१. ३३२.
°ऊकार १.१.११. ६६.
ऊकारान्त २.४.७४. ४६५.
ऊकारान्तग्रहण २.४.७४. ४६५.
ऊकाल ३२; ३३; १.१.९. ६३; २.२७. २०१
१२१४ ७८
; २०४.
ऊकालकाल १.२.२७. ११११११२१४
२०२
ऊकालोज्झस्वदीर्घप्लुतः (पा. सू.) ११.
ऊकिनी ४.२.५१. २८२.
ऊह्र (आदे.) १.४.२. ३०७; ४.१.१. १११३;
६.३.३४. ११०१६; ४.४०. ११२.
°ऊह्र (आदे.) ४.१.१. ११५.
ऊह्रन्त १.२.४५. २२१; ४.१.१. १६५.
ऊह्रकादेश १.२.४५. २२१.
ऊह्रग्रहण ४.१.१. १११; १६५.
°ऊह्रग्रहण ४.१.१. १११.
ऊह्रप्रकरण ४.१.६६. २२७.
ऊह्रप्रतिषेध ६.३.३४. १५३.
ऊह्रसदृश ६.३.३४. १५३.

ऊह्र (आदे.) १.१.५७. १२२; १२३; १४५;
५८. १०११; ४.२. ५११; ४.३.२४.
३०६; ६.१.६५. ११; ८४. ५६; ८९. ११;
१३१. ११; १७१. १०७; ४.१९. ११२;
१८६; १३२. २२२; २२३; ७.१.३७.
२५३; २५५.
°ऊह्र ° ७.१.३७. २५३.
ऊह्रिदंपदाद्यपुत्रैद्युभ्यश्चतुर्भ्यश्च (न्या.)
६.१.१९२. १११.
ऊह्रभाव ६.४.१९. १६६.
ऊह्रभाववचन ६.१.६५. ४४.
ऊह्रवचन ६.४.१३१. २२२.
ऊह्र २.२.२४. ४२४; ६.१.८९. १९९; १०८. १३३
१३; ३.११२. १७५.
ऊह्ररथ २.२.२४. ४२४.
ऊह्रवत् ६.३.११२. १७५.
ऊह्रा २३; १.१.१. ११२; ५०. १२४; ६.१.८७.
६७.
ऊह्रि ६.१.८९. १९९.
ऊत् २.४.७६. ४६५; ६.४.८९. २१२.
°ऊत् १.१.१२. ३६; १९. १५१७२१२१२३
ऊतियूतिजूतिसातिहेतिकीर्तयश्च (पा. सू.)
३.३.८३. १५१.
ऊत्त्व १.१.१२. ३६; ६.४.२२. १९१ १९२

८९.२११; २१८; १०. १३।१४।१४.
 °ऊत्त्व १.१.१२. ४।११।२२; ६.१.८५.६०; ८.
 २.६. १७।१८।२३

ऊदुपधा ६.४.२२.१११.

ऊदुपधाया गोहः (पा. सू.) १.१.४९.११६;
 ५०.१२१; ६.४.१.१७३.

ऊधस् (प्राण्य.) ४.१.२५.२११; ७५.२२५;
 ११।१२; ५.४.१३१.४४३; १५४.४४४;
 ६.१.२८. ८।११ २८; ३७. १५।१७

°ऊधस् (प्राण्य.) ६.१.२८. ८।११ २८।१०.

ऊधसो डीष् (पा. सू.) ४.१.७५.२२८.

ऊन् (धा.) औनः १.१.६२.११६.

ऊन १.२.९.११६; ६.१.१२७.११६.

ऊनशब्द १.१.७२.११२.

ऊपशब्द ३२.

ऊब्जक १५.

ऊरीकृत २.२.१८.४१६.

ऊरीकृत्य (अ.) १.४.६१.३३३; २.२.१८.४१६.

ऊरुदम्न ५.२.३७.३७८.

ऊरुद्वयस ५.२.३७.३७८.

ऊरी पक्त्वा १.४.६१.३३३.

°ऊरुपूर्वपद ५.२.१३५.४००.

ऊरुबली ५.२.१३५.४००.

ऊरीभूय १.४.६१.३३३.

ऊर्जू १.१.२४.२३; २.३०.२०६; ६.१.१६९.
 १०७; ४.६४.२०३.

ऊर्जस् ४.४.१२८.३३५.

ऊर्जे (वै. श.) १.

ऊर्णा ५.१.३.३३८.

ऊर्णु (धा.) ३.१.३६.११६; ६.१.१६२.१०३.

ऊर्णोति ६.१.१६२.१०३; २२३.१२०.

प्रोर्णुवन्ति ६.४.८७.२११.

प्रोर्णुनाव ३.१.३६.११६.

प्रोर्णुवीति १.१.४४.१०३.

प्रोर्णोन्वयते ३.१.२२. १२।१९.

ऊर्णु° (धा.) ६.१.१६२.१०३.

°ऊर्णुग्रहण ३.१.२२.२१.

°ऊर्णुवर्ज ७.२.१०.२२५.

ऊर्णोति (पा. श.) ३.१.२२. १४।१९।१९;
 ३६.११६.

°ऊर्णोति (पा. श.) ३.१.२२.२१७.

ऊर्णोर्णुवद्भाव ३.१.२२.२१७.

ऊर्ध्व १.१.५०.१२३; २.३२.३०९; ५.१.१९.
 ३२३; ३.३१.४०९; ८.१.१७.३७९;
 ३७२.

ऊर्ध्वदम ४.३.६०.३१२.

ऊर्ध्वम् (अ.) १.२.६८.२४५; ६.१.८४.५८.

ऊर्ध्वमान (पा. श.) ५.१.१९.३३३; २.३७.३७७.

ऊर्ध्वरेतस् ४.१.७९.२३३.

ऊर्ध्वम् ५; १.४.९. १५।१५; ३.१.८५.६५.

ऊर्धादि (ग.) १.४.१.२१३.

ऊर्धादि° (ग.) १.४.६१.३३३.

ऊर्ध्व १.२.६४.२३३; २.३.१. ७।११.

ऊर्ध्वीव ५.४.७७.४१५.

ऊर्ध्वोः (वै. श.) ३.३.५८.१५०.

ऊर्ध्वोप २.४.३३.४८२.

°ऊर्ध्वोपश्चास्यान्यतरस्याम् (पा. सू.) ३.४.
 ३२.१३५.

ऊष् (वै. श.) १०; २३; ११.

ऊष्मन् १.१.६०.६६.

°ऊध्वन् ३३.

ऊध्वान्त ७.२.१०.२३६.

ऊह (धा.)

समूहति १.३.२९.२३३; ३.१.१३१.
९०.

समूहते १.३.२९.२३३.

ऊहांचक्रे १.३.६५.२५०.

ऊह्यते ७.४.२३.३३३.

उपोह्यते ६.१.८५.९३; ७.४.२३.
३३९.

प्रोह्यते ६.१.८५.९३; ७.४.२३.३३९.

समोह्यते ७.४.२३.३३३.

ऊह १६; ६.१.८५.९३.

°ऊह १५; ६.१.८५.९३.

ऊहि (पा. श.) ३.१.१३१.९०; ६.१.८५.
९३.

°ऊहि (पा. श.) १.३.२९.२३३.

ऊहितव्य ३.३.१.१३३.

ऊहितव्या ३.३.१.१३३.

ऊहिनी ६.१.८५.९३.

ऊहिविग्रह ३.१.१३१.९०.

ऊह्य ३.३.१.१३३.

अग्यजुष ५.४.७७.४१०.

अग्यहण १.१.९. ११३१६।२२

अचू १.१.२१. १८७१; ६३.१६७; ६८. ११७६; ६९.१७०; २.६४. ५१५।५; ४. १.१.१११; ३.१२०.३१९; ५.१.९४. ३६०; ४.७७.४१०; ६.१.८. १५१।९; ३७.३३; ७.१.१.२३८; ८.१.९. ७७; २. ९०.४१९.

अचि (पा. सू.) ४.१.१. २४।२४

अच्छ (धा.) १.१.३. १७; ३.१.३६. १०।११। १२।१४

अच्छति ३.१.३६. ४६.

उपाच्छत् १.३.६०. २०।२६ २८६.

अच्छक १.४.२. ३०८.

अच्छत्युताम् (पा. सू.) १.१.३. १७; ३.१. ३६. १०. २।३; २.१७१. १३१.

अच्छि (पा. श.) १.१.३. २४।२५.

अच्छि (पा. श.) १.१.३. ४५; ४७.

अच्छिग्रहण ३.१.३६. ४६.

अच्छिप्रतिषेध ३.१.३६. ४५; ४६.

अच्छिभाव १.३.६०. २१।२१।२२. २७।२७ २८७.

अजु ५.२.७५. ३८७.

अजती ६.१.८३. ५५.

अज २.१.४३. ११।१२।१२. ३९१; ६.१.८६. ६९.

अज ६.१.८९. ६९.

अजार्ण ६.१.८९. ६९.

अत १५।२५; १.१.९. २।३।४।५; २.९.१९६; ६.१.८७. १२।१३; ९१.७३; १०१. ७३; १२८. ११।११; ४.१.४. २०९; ७.१. २.२२१; २.४.२. १७; ६३.२६९; ७०.

१७।१८।१९ ३०१; ४.१०. २५।२५ ३४७; १२.३४८

२७.३४९; ८.४.१. १९।२० ४५२.

अत ६.१.८९. १५।१६ ६९; ३.२५. ११८.

अतक १९; २०.

अतकराव्द २०.

अतश्च संयोगादेर्गुणः (पा. सू.) १.१.७. ५५; ५८; ६.१.१३५. ९०; ७.४.१२. ३४८.

अतघञ् (पा. सू.) ४.२.१०४. २१४.

अतावन् ५.२.१०९. ३९७.

अतीयते ६.१.१५८. १००.

अतु (का. प.) १.१.७२. १८६; ४.३.२२. ३०४.

अतु (का. प.) २.२.३४. ४३६.

अते (अ.) १.२.१७. १२२; ६.२.१. १२२.

अतेरीयङ् (पा. सू.) ३.१.३१. ११०; ७.१.२. २११.

अतेरीयङ्वचन ७.१.२. २११.

अतेश्छङ् (न्या.) ७.१.२. २११.

अतो डिर्सर्वनामस्थानयोः (पा. सू.) १. १.३. १५; ७.१.९६. २७४.

अतो भारद्वाजस्य (पा. सू.) ७.२.८. २८२; ६३.२९९.

अतोरण (पा. सू.) ५.१.९७. ३६२.

अतो लिटि (पा. सू.) ७.४.१०. ३४८.

अतो विद्यायोनिसंबन्धेभ्यः (पा. सू.) ६. ३.२५. १०।१६ १४८.

अत्यकः (पा. सू.) १.१.९. ६३; ६.१.९१. ७०.

अतिवृक्कर्मन् ५.१.७१. ३५७.

अतिवृद्धकृस्त्रिदिगुण्णिगुञ्जुजिकृश्रां च (पा. सू.) ८.२.२२. ४००.

अतिवृ (य. वि.) १.१.२७. ८६; २.१.६९.

०ऋत्विज् २०५; २.२४.२३; ३.१.१०९.२०; २.
१३५.१३०.

०ऋत्विज् (य. वि.) ५.१.७१.३५३.

ऋत्विय १.४.१.२१; ६.१.१२७.२१.

ऋत्विया १.४.१.२१; ६.१.१२७.२१.

ऋदन्त ७.२.१०.२२.

ऋदित् ७.४.१.३५.

ऋदित्करण ७.४.१.३५.

ऋदित्व १.२.९.११.

ऋदुपध १.२.५.११.

ऋदृशोऽङि गुणः (पा. सू.) १.१.३.२५.

ऋश् (धा.) ६.१.१.११.

आनृधतुः ११.

आनृधुः ११.

ईत्सन्ति ६.१.५.११; ९.१५.

ऐत्सन् ६.१.५.११; ९.१५.

उपाध्नोति ६.१.१२८.१०.

प्राध्नोति ६.१.१२८.१०.

०ऋधि (पा. श.) ६.१.९.११.

ऋद्ध १.४.१३.३१; २.१.१.३१; ३.३६.

८१११५; ३.१.८. १८१११२३.

ऋद्धि २.४.८.११; ३.१.२६.३६.

ऋद्धि २.४.८.११.

ऋन्नेभ्यो ङीप् (पा. सू.) १.१.३९.१६; ७.

१.१.२३; १६.२७.

ऋफिड २०.

ऋफिड्ड २०.

ऋभुक्षिन् ७.१.८६.२७.

ऋवचन ६.४.४७.२०.

ऋवर्ण १.१.५०.१२; १.१.५०.१२; १.१.५०.१२.

२; ५१.१२; १२७.

ऋवर्णदेश १.१.५०.१२.

ऋवर्णान्त १.१.५१. १३१११५.

ऋवावचन १.१.९.६३.

ऋश्य १.१.१५; १.१.९. १०११०; ५१. ५१२७.

१५; २.६.७.२१; ६.२.१६; ६.१.८७.

६.१.१२८. १०; ३.३.४. १३.

१५.

ऋश्यात् ६.१.९५. १११११.

ऋषभ १.४.८०. २११११२.

०ऋषभ ५.१.१३. १५११११.

ऋषभार्थ ५.१.१३. १५.

ऋषभोपानहोऽर्थः (पा. सू.) ५.१.१३. ३५.

१५.

ऋधि ११; ११; ३.१.७. १५; २.५.८. १५; ४.

१.७.९. १३३३; १०.४. १७११११२१;

१५.४.२५६; २५७; ३.१.३१. ३३०; ५.२.

१४.३६; ६.२.१६५. १३७.

ऋषि ३.४.६७. १३७; ४.१.११. २५७.

ऋषिदर्शन ५.२.९. ३५.

ऋषिप्रतिषेध ६.२.१६५. १३७.

ऋषिसंप्रदाय १६.

ऋषिसहस्र १७.

ऋषीक ४.२.१०. २१३.

ऋषिषेणशब्द ४.१.११. २५७.

ऋष्यण् (पा. श.) ४.१.११. ३३११११.

२०; २५७.

ऋष्यन्धकवृष्णिङ्कुरुभ्यश्च (पा. सू.) ४.१.

११.२. २५५.

ऋष्यानन्तर्य ४.१.१०. १२५.

ऋहलोर्णयत् (पा. सू.) ३.१.१३. १०.

ऋ

ऋकार°

ऋवाचन

ऋकार° ८.२.४४.४०७.

ऋकारगुणप्रतिषेधार्थं ३.२.१७१.१३३.

ऋकारान्त १.१.७२.१८३; ३.१.३६.१७; २.
१७१.१३३; ७.१.३६.२५४.

ऋत् १.१.३.१७; ३.१.३६.१६.

ऋत् इच्छातोः (पा. सू.) ३६; १.१.५१.१२६;

६.१.१८५.११०; ७.२.३५.२९३.

ऋद्विस्व १.२.९. १६।१८।२०।२०।२२।२३.
१९६

ऋदोरप् (पा. सू.) ३३; १.१.१.३२; ५०.

१२४; ६.१.८७.६७.

ऋवाचन १.१.९.६३.

ए (वर्णः) २२२२२२ १२
२२; १२; १२.१.३.४७; ४०.
२२२३२३; ११११२.
११७; १२४.

एक (सं. स. ना.)

एकः ४४ २४ १११७१८ ५७
४; १६; १८; २३;
१११३ १५१७१९१२०
३१; १२.१.१.२९; ३.
११ १८ १९ १० ११ १२
५०; ११.६६; १२.६८; ६९; १३.७०;
१४.७०; १८.७२; २४.७३; २१.१००;
२.२७.२०२; ३१.२०७; ४१.२१४; ४५.
२१७१७१७१८२०२१
२२०; ५८.२३०; ६४.
७ १२१२११५१५ १७१८
२३३; २३४; २३५; २४०
१८१८२५२६ ६६११११
२० १८ १२३ २१ ७८
; २४४; २४७; ३०.२५५; २६८
१० २५.२८१; ४.२.३०५; ३१०; २१.
२५२७ २२ १११८१८
३२१; २३.३२५; १०९. ३५५
२२
;

२.१.१. १०१२१९६ ३६२; ३७०;
१७१८१९ २४.३२३; ५८.४००; २.
२९.४३२; ३०.४४१; ४६.४६१; ४.
१.४७३; १२.४७६;

३.१.६७.१८ १०१४१८
१६१.१६५; ४.७९.१८२;

४.१.१.१९१; ३.१९६; १२९; २२.
२६१; ७८.२३०; २३२४; ९३.७१५
२२; १२१९६ ३१७ १६५.२६७
२४; २५०; २५१; १६५.२६७;

२.७०. १४२४; २४; ३.६६.३११;

५.१.५९. २४२५२७२८ १
३५६; ३५७; २.
४७. २४२८१० २८.३२३; ३.५२.४१२;
६७.४१९; ७४.४२४; ४.१९. १५१९६;
४३३;

६.१.१. २३ ४७१७३१९ १४
५६; ५८
१५; ८५.६०; ६३; ८७.६६; ६७; ९४.७५;
१०८.८२; १५८. १२१८ २१५ १८६.
११२; २.४९.१२७; ३.१४.११६; ३४.
१५२; ४२.१५८;

७.१.९६.२७४; २.१०७.३१३; ४.
४७.३५१;

८.१.८.३६७; ९.३६७; २.७८.४१३.

एकौ १.२.६४.२३९.

एके १.१.९. १७१८१९ ५९.१५६;
२.३८.२१७; ४.२१.३२३; २.१.१.
३६५; ४.१.९३.२५१; ५.२.९७.३६६;
६.१.१६६.१०२; ४.११४.२१७; ७.१.
७२.२६५; ८.१.६१.३७३; २.८०.४१४;
३.१२.४२५.

एकम् ११ २० ४६ १६ १.१.२५.८५;
३८.९५; ४१.१००; ४४.१००; २.२८.

२०५; ३९.२१२; ५८.२२५; ६४.२३५;
 ११ १५५१०१३ ५६१९८१२८ ; ३.
 २४२; २४३ ; २४४ ; ३.
 ८९.२१५; ४.५२.३३७; ५५.३३६;
 २.१.१.३७०; ५१.३१३; ६९.१७७
 १९१२१२३ ; ४.३; २.२.४०७; ६.४१२;
 ३.१.३१.१; ६७.६०; २.१०२.
 ११२;
 ४.१.१. ५६१९ २७ ३. १०१११
 १११२ ; १६८.२६९;
 ५.३.४. १९१२० ; ५५. ७७१११० ;
 ६.१.१२.१६; १३.२३; ८४.५६६
 १६ २१९१२० ; १५८.१७; १७७.
 १०९; २.३९.१२५; १३९; ३.५९.१६४;
 ४.३.१२५;
 ७.१.१०.२४०; ९६.२७३; ६७.
 ३००;
 ८.१.४. १०३३३६ ३५. १२१३
 ५१.३७६; ३.३.४.३०.
 एकेन १३; १७; १.१.२७.२४; ४४.
 १०५; ५९.१५६; ७२.१७४; २.३२.२०९;
 ६४. १८१२१ २३०; २३८; २४०; १११११
 १५१५१२२१२३१२७ ११३३१०८ ;
 ४.३.३१३; १३.३१६;
 २.१.१.३७०; ६९. १४१४ ; २.२९.
 १५१५१९ ;
 ३.१.७. १५८. २०१७ ; १२. १०१९१
 १९ ; ३.१२.१६२; ४.३२.१७७;
 ४.१.३.१२९; ३९.२१६; ८८.२३०;
 ९८.२५३; २.६०.२८३; ३.१३१.३२०;
 ५.१.७. ३३३; २८.३१८; ११९.३६६;

३६७; २.९४.३६२;
 ६.१.८४.५६६; १०२.८३; २.११.
 १६४;
 ७.२.३.२८१; ३.४४.३२६;
 ८.२.३.३८३; ४.२.४५६.
 एकैभ्यः ४.१.६४.२२६.
 एकस्मात् २.२.२४.२२६; ३.१.१२३.
 २११२३२३ ; ८१; ५.३.५५.४३५; ६.१.
 १६७.१०६.
 एकात् ५.३.५२.४१९; ४१२.
 एकस्य १८.३३; ३३; १.१.७. १२१२
 ३.१८; ११. १०११३ ; ५०.१२५; ६८.
 १७७; २.६४.२४४; ३.१.२५७; ४.१.
 २६६; ५३.३३६;
 २.२.६. ३६६; २.४.२४४; ३.४.३३६
 १३ ; ३.१.४२६; ४.१.४७७; २६.४७९;
 ३.१.७. १६५७ ;
 ४.१.३.२००; ३.३.३०३; ९३.४२६;
 ५.४.१९.४३३;
 ६.१.६४.२२; ८.४. ६७११२१६१
 २४ ; १५८.१७; ३.६२.१६३; ४.२२.
 १९२; ४२.१२७;
 ७.१.७२.२६३; २६४;
 ८.१.४. ३६६; ९. १५१९८ .
 एकयोः ४.१.८९.२४१.
 एकयोः ४.१.८९.२४१; ९८. २५६६
 ८११११२ ; ५.२.४१. १३१४ ; ३.९३.
 ३३३.
 एकैनाम् १.१.४. १०५; २.१.५८.
 १००; ६.३.१४. १२६.

एकस्मिन् १.१.११.१३; २१. २०१२१।
 २४ ३।०।१३।१०।२१।२६; ७१; ७९;
 ; २४
 ३०.२५; २.४५. ७।८।८; ५०.२३०; ६४.
 २४१; ११।१३ १४।१५।१८।१९।
 १९।२१; २१. १९।१९ १।१०।२२।२३।
 ; २१. ३२१;
 २४
 ;
 २.१.१.३७१; ५७. १९।१९।२५; २.
 २४.४२३; ४२६; ३.१.४११; ४.८२.
 १०।१०।११
 ;
 ३.१.६७. २१।२२।२३; ३.१६१. २०।
 २१।२२
 ;
 ४.१.७०.२३१; १३.२४८;
 ६.१.१.१; १५०. ४।२०;
 ७.१.७२.२६४.
 एका २७; ३१; १.१.२४. २५।२५;
 ४९. १६।१८; २.२७.२०४; ६४.
 १०।११।२१।२७ १२।१३।१५ २३;
 २३८; ; २४३;
 २४४; २४५; ४.१. १।१६।२०।२० ७।
 १८ १।१०।२० २।९।१८; २.१.३.३७७;
 ; २९८; २.९९; २.१.३.३७७;
 ४९.३९२; ५२. १६।१७ ३.१.२२.
 १५।१५ २८; ३.१९.१४५; २०.४।१७; १३.
 ७।८ २५१; ५.३.४२.४१०; ६६. १५।१८.
 एकाः १.१.२४. २३।२२; ८१; ५.३.
 ५२.४१२.

एकाम् १.२.६४.२३; ६.१.८४.५७.
 एकया २.१.१८.३२१; २.३.४०८.
 एकस्याः १.१.४४.१०४; ३.१.४०.
 १२; ६७.५८; ६.३.६२.१६५.

एक २.४.६४.३९३; ३.१.६७.५७; ५४.
 एक १.२.३९. २०।२२ १४।१७ १२।
 १६; ४.६२. ४।२५; ४.१.१०.३६९
 ; ४.६२. ४।२५; ४.१.१०.३६६.

एकः पूर्वपरयोः (पा. सू.) २३; १.१.६५.
 १७७.

एकक्षीर ६.३.६२.१६५.

एकगत्यर्थ ६.२.४९.१२७.

एकगम्य १५.

एकग्रहण १.१.१४.७५; ७१; २.४१. १५।१८।
 २२ ; ६४.२३३; ४.१.२१६; २.२.२४.
 ४२९.

एकग्रहणसामर्थ्य २.२.२४.४२५.

एकतर ७.१.२६. ८।८।८.

एकता ६.३.६२.१६५; १६५.

एकतिक् २.१.१.३६७.

एकत्र (अ.) २.३.८.४३७.

एकत्रिंश ५.२.४६.३८१.

एकत्व ३१; १.१.४५.१६२; ५०.१२०; २.४५.
 १२।२४ २१९; ५८.२२९; ६४. १।११।१५।१८;
 २४५;
 ३.१. १५।१८ २६; ४.२१.३२१;
 २.१.१.३६५; १०.३७९; ५१.३९१;
 २.२९.४३४; ३.१.४११; ४६.४६१;
 ४.१.४७३; १२.४७६;
 ३.२.१०२.११३; ३.१६१.१६५;
 ४.१.३.१६६; ११९;
 ५.१.५९.३५६; ३५७; ३.६७.४१९;
 ७.४.४२२;
 ६.३.६२. २१६४.

एकत्व १.१.३८.१६; २.६४.२४५.

एकत्वनिर्देश १.१.५०.१२०.

एकत्ववाचिन् २.१.५१.३९३.

एकत्वादि १.१.३८.१६; २.४५. ५।५।६।७।
 ४.२१. ३२१; ३२२; २.२.२४. ३।१०;

३.१. १।७।१३।१५।१६ ; ५।७।८।९।११।१।
 १४ ; २३।३३; ४६. ४६१; ४.८२. ४।७।८।९ ; ३.
 १.६३. ५७; ५८; ९३. ७७; ३.१६१. १६६;
 ४.१.१.१८९; १।५।७ ; १।५।७ ; ८.१.१. ३६६.

एकदण्डप्रघटित ४.२.७०.२८७.

एकदेश ४.१.२७. ३१२ ; ५.२.४५. ११।११।
 ३३३; ६.१.९३. १८।१८ ; ७.१.३. २६६.

एकदेशनिमित्त ६.१.८६. १६६.

एकदेशभूत १.१.७२. १८३.

एकदेशलोप १.१.६१. १६३; ६२. १६१.

एकदेशविकार १.१.२०. ७५; ७.१.२७. २५१.

एकदेशविकृत १२।११।१६ ; १.१.५६. १३३;
 ६।९।१५।१५ ; २.४.८५. ५०१; ४.१.८३.
 ५।६ ; ६.१.६९. १८; ४.१.४९. २२८; ८.
 ३.८५. २६६.

एकदेशविकृतार्थ ८.३.११०. २२९.

एकदेशस्थ १.१.४९. १९९; २.१.१. ३५९; ८.
 ३.३७. ४३१.

एकदेशस्था २.१.१. ३५९.

एकदेशानुवृत्ति ४.१.२७. २९३; ५.२.२५.
 ३७५; ६.१.९३. ७२.

एकदेशिन् २.४.२६. ४७९.

एकदेशिप्रधान २.१.१८. ३८१; ५.३.७२.
 १७३.

एकदेशिसमास २.१.१८. ३८१; २.३.४०७;
 ४०८; ४.२६. ४७८; १३।१५.

एकद्रव्य ५.३.५७. ४१७.

एकद्रव्यसमवायित्व १.४.२३. १३।१५.
 ३२६.

एकद्रव्याभिधान ८.१.५१. ३७७.

एकद्रव्योपनिवेशिनी १.४.१. ३०४.

एकनदी २.१.४९. ३६२.

एकनदीतर २.१.२०. ३८२; ४.८. ३९२.

एकनिपात १.१.१५. ७१; १.८. ७२.

एकपक्षिभूत ३.१.६७. ५८.

एकपद ३.

एकपदस्वर १.१.६३. १६।१६.
 १६५.

एकपदा १.१.२१. ७७.

एकपरिहार १.२.६४. २३९; ७.२.८४. ३०४.

एकपुष्पा ४.१.६४. २३६.

एकप्रतिश्रय २.२.२४. ४३६.

एकभिक्षा २.१.५२. १५।१७।१८.
 ३९६.

एकमय ६.३.६२. १६३.

एकयोग १.१.३. ४९; ४.५९. ३९१; २.४. ३४.
 ४८२; ८३. ४८०; ४.२. ७०. १५।६; ६.
 १.१७. १७।१८ ; १०.२. ७८; १३।१४ ;
 ८५ ; २.१७५. १७।१९ ; ३.४९. १६२;
 ७.२. ११७. ३१४; ३१५; ३.११९. ३२२;
 ८.२. ११. १८।१९० ; ३.६७. ४४३.

एकयोगनिर्दिष्ट ४.१.२७. २१२; ५.२. २५.
 ११।१२ ; ३७५ ; ६.१. ९३. १७।२०.

एकयोगलक्षण (पा. श.) १.१.६२. ६।८।८.
 १६३; ६.
 १.३७. ३९; ३२.

एकयोगलक्षणत्व १.१.६२. १६३; १६४.

एकयानि ३.१.१२७. ८९.

एकराज ४.१.१६८. २६१.

एकरूप्य ६.३.६२. १६३.

एकर्च १.१.२१. ७७.

एकवचन (पा. श.) १.१.३८. २४।२५ ; २.
 ४५. २२१; ५.८. १०।११।१५ ; २१
 २३०; ६३.
 २३२; ६.४. २३९; २४६; ६९. २४०;
 ४.२१. ३।९।१९।२४ ; ९।१७।२३ ;
 ३२२ ;

एकशब्द १-१-२४-२३; ४-२१-३२५; ५-३-५२-
१११; २५१०

एकशब्दत्व १-२-६४-२३६.

एकशब्दी २-१-५२- १५१०११६ ; ६-३-६२-
१६५.

एकशाल १-१-२१- १३७७

एकशिति २-१-१- १०११७११८१९८१९१९९

एकशितिपाच्छब्द २-१-१- १५११६

एकशेष (पा. श.) ११; १-२-३९-२१३; ६४-
२१२५ ६१२१११११२२ ३१६१७
२३३ ; २३४ ; २३५

९१०१११११८ ११६१९१७१२१२४
२३६ ;

११२११ १११५ १११२११ २२१ २३२० ;

२१२६१६१९ २०२१२० २३३५
३३८ ; ६४- २३८ ; २३९

७१०११११५११७११८११९१२२ २३३
२४२६ ; २४१ ; १३११२४ ; २४४ ;

११३११९ ; ६८- १५११६ ५६१८ ; ४-
२४५ ; १५११८ १७११७१८११८१

१०१-३५० ; १०८- ३५२

२२ १६ ; ३५३ ; २-१-१-३६९ ; ४-१-४७२ ;

८५- १७२० ; ३-१-६७- २६६६

एकशेषकृत १-२-६४-२३० ; २४१.

एकशेषनिर्देश १-१-२७- २८८ ; ५९- १५६ ;

२-३९-२१५ ; ३-३-२६१ ; ४-१०१-३५०

१२११३ ; २-१-१-३६९ ; ४-८५- ५००

१५ ; ४-३-१२०- १०१११ ; ६-३-६८- १६७ ;

८-४-६८- १६७.

एकशेषप्रतिषेधार्थ २-२-२७- ४३३.

एकशेषत्रिषय १-२-७१- २५९.

एकशेषशब्द १-२-६४- २३३२३२५

एकशेषारम्भ १-२-६४- २३४ ; २३८ ; २४१ ;
२४१.

एकश्रुति (पा. श.) १-२-३३- ५११०१११७ ;
३-२-१३ ; ६-४-१७४- २३१ ; ८-१-५५-
३३.

एकषष्टिशब्द ५-२-५८- ३२५.

एकषष्ठ ४-२-५८- १५११६

एकसंज्ञाधिकार १-२-२७- २०४ ; ४-१-२१६ ;
५१३०१६२७ ११९ ; १८१७ १११
२१९ ; ३०१
१११२१४ ; २-१-२०- ३२२ ; ४९- ३१२ ;
२२४- ६१११११
२२० ; ४-१-१६५- २६३.

एकहल १-१-२४- २३ ; ४-२१- ३२१ ; ५-३- ५२-
४३.

एकहलादि ६-३- ५९- १४१५११९ ; १११-
१६३ ; १६४.

एकहलप्रत्यय १-२- ४१- २१३.

एकहलमध्य ६-४- १२३- २१३.

एकाकिन १-१-२४- २३ ; ४-२१- ३२१ ; ५-३-
५२- १८१८ ५१५१९

एकाकृति १-२- ६४- २३५.

एकाक्षर ५-२- ११५- ३९८ ; ६-१- १६८- १०६ ;
४-१६३- २३२.

एकाक्षरपूर्वपद १-४- १८- ३२० ; ५-३- ८४- ४३६.

एकागार ५-१- ११३- ३६२ ; ३६३.

एकाग्नि १-१- २४- २३ ; ४-२१- ३२१ ; ५-३-
५२- ४१२.

एकाच् (पा. श.) १-१- १४- १२१३१७३१११५ ;
३७- १५ ; ३-१- ८- १६ ; २२- ८१२१ १
३६- १३ ; १३३- १५ ; २-५- १०६ ; १०९-
१११११११५ ; ११६ ; ४-८- १८३ ;

५-३- ३६- ४१० ; ४-५७- ४३७ ; ६-१-
१- २१२१३३३७१०११०११११११२१

१३११११५११६ २५१८१११२११३१३१

१३ २४२५२५ ; २- १३ ; ३- १११३ १९०

१३; ३३.१६; ८५.१८; १२३.३७; १६८.
 १०६; १६९.१०७; ३.४३.१५९; ६८.
 १६७; ४.५२.२०२; २०३; ८७.२११;
 १६३.२३१; १११११; ७.२.३. १२१३१
 १३; १०. ८।९।१४।१६।२२ ५।९
 १४।१८।१९ ३००; ३०१; ८.३.५९.४४०.

एकाच° २।२।०।२३; ३.१.२२. ३।५।७।८; ७.
 २.६७.३००.

एकाच उपदेशेनुदात्तात् (पा. सू.) १.१.
 ५६.१३६; ६.१.१. २२; ९.१३; ७.२.
 १०.२५.

एकाचो द्वे प्रथमस्य (पा. सू.) १.१.२.१.
 ७३; ६.१.२.६; ३२.१४; ७.३.५५.३३०
 २३.

एकाचो बशो भ्रू झषन्तस्य स्थवोः (पा.
 सू.) ८.२.३२.४०४.

एकाचत्व ३.२.१०९.११७; ५.३.५.४०३; ६.
 १.१. १०।११।१११ ३; ८.१.१.३६१.

एकाचसमास ६.१.१६९.१०६.

एकाचग्रहण ६.१.१६९.१०७; ७.२.३.२६६;
 १०. १०।१२।१४ ४।५; ६७. १७।१८।
 २०।२५।२६; ३.८.८. ३।४।५ ३३९.

एकाचग्रहणसामर्थ्य ७.२.६७.३००.

एकाचझलादिग्रहण ३.१.२२. ३।५।८ २९.

एकाचझलादिग्रहणानर्थक्य ३.१.२२.२९.

एकाचभाव ६.१.१. ११ ३.

एकाचमात्र ६.१.१.२.

एकाचलक्षण (पा. शा.) ३।२६; १.१.५७.
 ११३; ३.१.३४.४३; ७.२.४४. १५।२५;
 २९६.

एकादिशान् (सं.) १.२.३२.२०६; २.२.२९.
 ४३५; ३४.४३७; ५.२.४५. १२।१४।१७
 ३८०; ३८१; ४.७७.४४०; ८.२.८८.४३८.

एकादिशी° ५.२.४८.३३३.

एकादि २.२.२९. १५।१५।१८।२६

एकादिका १.१.२.३. ८।९।१२ २१।२९

एकादिष्ट ३.२.१०९. २३।२३ ११६; ७.१.१४.२४६.

एकादिशा (पा. शा.) २३; १.१.१८.७१; ७२
 ६; २७.२९; ५१.१२७; ५७. १२।१४।
 १५; १३९; २.४.१।५।६; ४५. १५।१९
 २४२; ४७.२२३; ४८.२२६; ४.२.३०६
 २१।२१।२२।२२।२३।२३।२५।२५।२६।

२६ १।११।११।१२।२।७।२७ १।२।२।
 ; ३०७; ; ३०८
 ३।५।१६ १२।१३।१३ १३।१६।१८।२०
 ; ३१०; ; ३१०
 २.४.६२. २३।२४;

३.१.३. ८।८।९।१०।११।१२।१४।१४।
 १७; ९३. १६।७६; १११. ८।८।९।९; २.
 १०९. १७।१७।२।२।२५ २।१५
 ११६; ११७;
 ४.१.१. १२।१२।१३।१४ १०।११।१७।
 १९१; १९२

१७; ६६. ९।१२।१३।१४
 ; २२७;
 ६.१.५. ३।५।७।७।८। ८।९।९। १०।
 १०।१०।१२।१३।१४।२।२।२२ १२.११।
 ; १२.११।

१२; १३. १६।१७; ३७.१६; २१।२१
 ३२; ४५
 २३।२४ २३।२३।२४ १६।१६।१७
 ३५; ३६; ६९. १६।१६।१७
 ८५. १०।११।१३।१५।१७। १९। २२।२३;
 १।२।५।६।७।८।९।११।१७।१८। २०।२२;
 २।२।२।५। ७।९। ११।१५। १५।१७। २०।
 २४ ३।५।६।११।१२।१३।१७।१८।१९।
 ; ६३

२०।२१।२१।२।२।२५ ४।६।७।२२ ८६.
 ; ६४.
 ११।१३ ८।१२।१२।१३।१३।१४।१५
 ६५; ६६

एकारवचन ३-१-११-७३.

एकारान्तत्व ४-३-२३-३०५.

एकारान्तानिपातन २-१-१८-३८२.

एकार्थ १-१-५०-१२०; २-४५-२१९; ६४-२३९; १-११९; ३-१-२५५; १०-२६७
११-६६९; ४-३७-३३१; २-१-१-३६१
२८; २-२४-२३६; २९-२१०-१११
१६-१०१०; ८५-५००; ४-१-३-
११६; १२-२२६; ३-३-३०२; ७-२-९८
१६१७; ३०७; ८-१-४-३६५.

एकार्थग्रहण ४-३-३-३०२; ३०३.

एकार्थत्व १-२-४२-२१४; ६४-२१०; २-२-२६-
४३२; ३-३-१६१-१६५; १६६; ८-१-४-
१०११४; ३६५; ८-३६७.

°एकार्थत्व १-२-४२-२१४.

एकार्थीभाव २-१-१-१११५; ३७ १६१३
३५९; ३६१; ३६५;
८-३-४५-४३६.

एकार्थीभावकृत २-१-१-२१०११२; ३६२; ३६३;
२५१२५; ३६६.

एकैक (स. ना.)

एकैकः १-२-६४-३१०.

एकैकम् ६-१-१-१५; ८-१-९-३६८.

एकैकस्मै १-१-२०-३०; ८-१-९-३६८.

एकैकस्मात् ६-१-१-१५; ८-१-१-३६४.

एकैकस्व ३०; ५; १०; १-१-७-५७

३१२०; २७-३८; २-१-४-३७७; ३७८; ६.

१-५-१३; १०; ८-२-६-४१८.

एकैकग्रहण ८-२-८६-१२१५.

एकैकवर्णवर्तित्व ६-३-५९-१६३.

एकैकवर्णवर्तिनी ६-३-५९-१६३.

एकैकवर्णवर्तिनी १-४-१०९-३५६.

एकैकविचित ८-१-१-३६३.

एकैकशः (अ.) १७; ८-१-१-३६३.

एकोगोत्रग्रहण ४-१-१६३-२६६.

एकोगोत्रग्रहणानर्थक्य ४-१-८९-२४३; ९८-
२५४.

एको गोत्रे (पा. सू.) ४-१-९३-१९१२१२५;
२४८; २५१; १६५-२६७.

एकोपादिष्ट १-२-६४-२४२२.

एङ् (प्रत्या.) १११९; १-१-१-३७; ३-५५५
६१७; ९-६२; ४८-११७; ५६-१४१;
३-१०-२६९; ३-२-३-१६११२०१२७;
६-१-८९-६९; ९५-७६; ११५-२६
१२१६१२०.

एङ् (नत्या.) १-१-५१-१३६; ५७-१४३; ६-
१-६९-४८.

एङ्ग्रहण १-१-५७-१४३; ६-१-११५-१८६.

एङ्प्रकरण ६-१-११५-१२१५१९.

एङ् प्राचां देशे (पा. सू.) १-१-७४-१९०;
७५-१९०.

एङ्ह्रस्वात्संबुद्धेः (पा. सू.) १-१-३९-९६;
५७-१४३; ७-२-१०६-३११.

एङ् पदान्तादाते (पा. सू.) १-३-१०-२६९;
६-१-८५-६५; १०८-१४.

एङ् पररूपम् (पा. सू.) ६-१-८९-६९.

एच् (प्रत्या.) १५१६१९८; १-१-१२-३६; ४८-
६१७; ५०-१२१५१११२०; ६३-
१६७; २-२७-१७१९१११११२१
३-१०-२६९; ७६९; ४-१७-१९; ६-१-

२२.२०९; २८.२०५; ३१.२०७; ३२.
 १२; ३९.२११; २१२; ४२.२१४; ४५.
 १७ ११४ ५१२० ११४ २२२; ५१.२२३;
 २१८; २१९; २२९; २३२; २३७;
 ५८.२२९; ६४.३३६; १२१५ ११६१
 १४१६१२६ १८२१ २४ २३८
 ; २४५; ७१.२५०; ७२.
 २५२;
 ३१. १७१२०२२ २४ २२१२८
 २५३ ; २५२; २५८
 २८ ; २५९; २.१९०; ३. ११११२ १४
 ; २६९; २६९; ३. २६९; २६२;
 १०. ५१०११२१ १५२२ ११२०
 २६९ ; २७०; १२.३३७;
 २११ ३१२१२६ १४. १११५ ११२०
 २७५; २७६; १४.२७८; २५.२१९;
 ६०.२८५; २७६; २८७; ६२.२८८;
 २८५; ६३.२९०; ६७.२९३; ७८.२९३;
 ७९.२९४; ८८.२९५;
 ४. ११९ १४२१२३ ४
 १.३००; २. ३०५; ३०७;
 ६१५१२३ ३ ३११०१२१३
 ३१०; ३११; ३. ३१२ ३१२;
 १३.३१८; २१. ११११२४ १६
 ३२१; ३२१; ३२२;
 २३. १२१७२० २१७२०२४ ३५१
 ३२३; ३२४; ३२५;
 १७ ३५१३२४ १५
 ; ३२७; २५.३२८; २९.
 ७१८ ११११४ ३६३;
 ३२९; ३२.३३०; ४९.३३२; ३३३;
 ५०.३३३; ५१.३३५; ५४.३३८; ६२.
 ३३०; ८०. १२१३ ३३८; १०४.
 ३३३; ८०. ३४६; ९६.३४८; १०४.
 ३५१; १०८.३५३; १०९.३५६;
 २. १. २१२३१८ १ २३
 ३६०; ३६१; ३६२;
 ३६३; ३६४; ३६५; ३६०; ३६९;
 ४८१९८१०२३ ४५१७ २.३७५;
 ३७३; ३७४; ३७५;
 ३. १०१०१७ ६.२४ ७.३७९;
 ३७७; ६.३७८; ७.३७९;
 २०.३८२; ३६. १४१५ ५१.३९१;
 ३९०; ३९०; ५१.३९१;
 ७११११९ ८ १८२० ५५.
 ३९४; ३९५; ५२.३९६; ५५.
 ३९८; ५७.३९९; ६९.४०३; ६१५
 ४०५; ६. १२१५ २५१२
 ४१०; ६. ४१०; ११. ४१४;
 १९. २०; २४. २१; २५;
 ११२२ ४२५;

६११११८२२२५२७
 ४२६ ; २५. ११२१
 २८. २११; २९. २३०; ४३३; ६१३;
 ४३५; ३४. ४३६;
 ३१. २१३११२५ ५१; ११२;
 ४०. ४१२; २२. ४१२; ३७. ४१९; ४६;
 ५६१; ३६३; ६९. ४६९; ७१. ४७१;
 ४. ३४. ४८३; ३५. ४८३; ४८४; ३६.
 ४८४; ६२. ४९१; ४९२; ७०. ४९५;
 ८१. ४९६; ४९७; ८५. ५०१;
 ३. १. १. २ २५ ३. ९६ ८ १६ ८ १६
 ५१२३२६ ; ८. १६१; ११. २०; २१; १२. २३;
 १९. २६; २६. ३१२; ३२; ३३; ३६; ३१.
 ७१७ ; ३२. १०; ३३. २५; ३४. २०; ३५.
 १५ १३ १३ १३ १३ १३ १३ १३ १३ १३
 ४४; ३६. ४६; ४७. ५०; ४४. ५१; ४५.
 ११११८ १६ १६ १५ ७८ ७८ १९
 ५३ ; ४६. ५३; ६७. ५८; ७८. ६१;
 ८८. ६२; ९१. ११३; ९३. ७७; ९४. ७९;
 ८०; ८१; ९६. २२; ९७. १८; १०६. ८१;
 १०९. ३३३; १११. ८५; ११२. ८६; १२५.
 १८;
 २. १. ३१८१२ ७ १४
 १५ १५ ; १६; ३. १८; १४;
 ८१२ ५७. १०६; ५८. १०६; ६०. १०७;
 ८३. ११०; ८४. १११; १०२. ११३; ११४;
 ११०. ११८; ११३. ११९; ११८. १२१;
 १२०. १२२; १२३. १२३; १२४. १२६;
 १२७. १३०; १३५. १३१; १३९. १३१;
 १४१. १३२;
 ३. १. १४ ११२१ ५८. १५०;
 ८३. १५१; ९०. १५१; ९५. १५२; १३१.
 ११११११२१३१५११५
 १५८ ; १३२. १५९;
 १३३. १६०; १४२. १६३; १६१. १६५;
 १६१४ १६६;

४.२.१७०; २१.१७३; ३२.१७५;
 २२।२६ १४ १६।१६।१६।
 ६७. १७६; १७६; ६९. १८०
 २७ ६९; ७७. १२।१२।२१
 ; १८१; १८१; ७९. १८२
 १९ ; ८२. ८।१३।१५
 ; १८३; ११०. १८७; ११४.
 १४
 १८८;

४.१.१. ९।१२।२३ १५ ११
 १९९; ४.२०१; १३.२०५; १४. २०६;
 १५. १४।१५ २५.२१२; २७.२१३;
 २१३; ३३.२१४; ४८. ७।१३।१९
 २२।२२ २१९; ४९.२२०; ५०.२२१; ५५.
 २२४; ६०.२२५; ६६. १०।१३।१५
 ७८. ८।१२।१२।१४।१८ ५।८ ३३
 ८३.२३६; ८७.२३८; ८९.२४०; २४१;
 २४३; ९०.२४२; २६३; ९३. २।४।१०
 ५।७।१८ २४९; १०४.२५०; ११४.२५६; १३४.
 २५९; १५५.२६३; १५८.२६४; १६१.
 २६९; १६५.२६७; २६८; १७७.२७८;
 २.३.२७३; ३६.२७८; ६०.२८३;
 ६३.२८९; ७०.२८७; ९१.२८८; २८९;
 ९२. १२।२४ २९०; २९१; १३०.३००;

३.४८.३०९; ५३.३०९; १३१.३१६;
 १५५.३२५; ३२६;
 ४.२.४. १८।१९ ३३०; १४०.३३५;
 ५.१.१. ३३६; ९.३४०; १९.३४५; २३.
 ३४७; ५२.३५२; ५९.३५६; ३५७; ७६.
 ३५७; ९४. १३।१४ ११५.१२ १।५
 ११६.३६४; ११८.३६५; ११९.३६७;
 २.४.३७२; २७.३७६; ४४.३८०; ४८.
 ३८३; ४९.३८४; ५९.३८६; ९४. ७।१४।
 १४ ; १२६.४००;

३.१.४०२; ७.१०.३०४; ८.४०५;
 १८.४०६; २७.४०८; ५२. ६।१०
 ४१३; ४१५; ६०.४१७; ६६.४१८; ६७.
 ४१९; ७४.४२४;

४.७.४३१; १९.४३३; २४.४३३;
 ३०.४३४; ६८. ३।१९।२१
 ४३८;

६.१.१. १५ ३।२२ २. १४ ९.१६;
 १६; १५; १६; १२.१९; १३.१३।
 १४ ; १६. १५।२३ १७.१४ २०.१६; २८.
 २८; ३०.२९; ३२.२९; ३७.३३; ३३; ४५.
 ६।१७ १२।२२।२४ ६१. १४।१५
 ३५; ३६ ; ६१. ४१ ; ६८.
 ७ १।७ ४६; ४७; ६९.४८; ७१. ५।१६
 २१।२५ ५३ ; ८४.५३; ८५.६९; ६३; ६४;
 ८६. १३।१८ १८.६८; ८९.६९; १०२.
 ९।११।१६ १४।२७ ५ १०८. २।३८
 ७८ ; ७९ ; ८०; १०८. २।३८
 ११५.८६; १३५. ७।११ १५८.२१ १२।
 १६ ; १६१.१०१; १६२. २०।२३
 १०४; १६७.१०६; १७७. १०९; १८२.
 १।१० १।१० १।१० १।१० २२ २।६;
 १९५.११५; २०४.११६; २२१.११८;
 २२२.११९; २२३.१२०;

२.१.१२१; २९.१२९; ५२. १३।१८।
 २०।२३ ; १३९.१३५; १४६; १४३.१३६;
 १३७;
 ३.१.१. ११ ९.१५ १०. ३।९
 १४; २५. १६।१७ ७।९ ३४. १।१०
 ३७. १५६; ४२. १५८; ४६. १६०; ४९.
 १६१; ६२. ६।१५ ६६. १६६; ७३. १६९;
 ७६. १७०; १२२. ११।११ १३०. १७७;

२.१.१२१; २९.१२९; ५२. १३।१८।
 २०।२३ ; १३९.१३५; १४६; १४३.१३६;
 १३७;
 ३.१.१. ११ ९.१५ १०. ३।९
 १४; २५. १६।१७ ७।९ ३४. १।१०
 ३७. १५६; ४२. १५८; ४६. १६०; ४९.
 १६१; ६२. ६।१५ ६६. १६६; ७३. १६९;
 ७६. १७०; १२२. ११।११ १३०. १७७;

४२.१८१; १६.१८५; १९.१८५;
 २२.१८८; १९१; १८३१; १९३;
 १३१६१८; १८.१९६; १९३; १९.
 २०१; ६६.२०८; १६.२१३; १२०.
 २१८; १२१.२१६; ११९.२२८; २२९;
 १६१.२३१;
 ७.१.१.२३८; ३.२२९; ६.२२३; १२.
 २१८; १८.२२७; २८.२५२; ३०.२५२
 १३; ५०.१५१८; ५१.२५९; ६५.२६२
 १२; ६८.१६१२०; ७२.२६१; ७३.२६५;
 ८२.२५१११३; ९०.७१२; १६.६७५
 २१;
 ३.१.२७८; ३.२८०; ८.५६१२
 १०.२८३; २८५; ११५११८; २३.२८८;
 ३५.२९२; ३६.२९३; ३७.२९५; ४४.
 १३; ५९.२९८; ६२.२९८; ६७.३००;
 ८२.३०३; ९८.३०५; १००.१११६१७
 १०७.३१२;
 ३.१.३१७; ३.३१८; २८.३२२; ४४.
 ३२५; ५०.३२३; ३२९; ५४.१०१३
 ५५.२१२१२२३; ५९.३३२; ६१.
 ३३२; ८५.३३६;
 ४.२.१२११५; ९.३३३; १०.
 ३५८; २४.३५९; ४७.३६१; ८२.३५७;
 ८.१.१.३६१; ३६२; ३६५; ४.३६५;
 २१११०; ५१८; ९.३६८; ३०.३६५;
 ६६.३६९; ७०.३८१; ७१.३८३;
 २.१.३८५; २.२१०१७; ३.३३८;
 ६.३९०; ३९३; ८.३९५; १५.३९६;
 १६.३९४; ३२.४०३; ३८४; ४६.३३३;
 ५५.११०१३; २१; ५९.४११;

७२.४१३; ७८.४१४; ८३.४१७; ८४.
 ८१०; ७१७; ८६.४१८; १०६.४२१; १०८.
 २०१२३;
 ३.१.४२४; १५.४२६; २९.४२९;
 ३२.१५२१; ३७.४३१; ३९.१८२२;
 ५६.४३८; ५९.२१०१८; ४४१; ७९.
 ४४५; ८८.४१४;
 ४.१४.४५८; १६.४५८; ३२.४६२;
 ६८.११६१३.
 एतो १.१.९.२१३२५; २०.३८२
 ४४; ७१.१८२; २.४३.२१५; ४५.२१५;
 ४८.२२५; ६४.२३६; २३६; ७३.२५२;
 ३.२.२६०; ६०.२८५; ४.११०.३५८;
 २.१.१.३३०; ५१.३३५; २.२८.१३;
 २९.४३३; ४.७०.४१९;
 ३.१.१२३.१७; २.८४.१११; ११०.
 ११८; १२७.१२९; ३.३.१३९;
 १०८.१५५; १३२.१५९;
 ४.१.८६.२३७; ८९.२४०; २.४५.
 २८०; ३.२२.३०५; ६६.३११; १३५.
 ३२२;
 ५.१.७.३३९; ११९.३६६; २.३३.
 ३७७; ३.२८.१२१३;
 ६.१.१३.१३; ३.३४.१५३; ४.२२.
 १९१;
 ७.१.१.२३६; ७२.२६५; २.६२.
 २२९; ८४.३०५;
 ८.२.१.३२५; ८६.४१८; ३.१५.
 ४२६; ४.३.४५३.
 एते १९१९; १०; १६; २३; ३२;
 २३; १.१.५.५५; ७.५९; २०.३३; ३८.

१६१५; ३९.९९; ४७.२५२६; ५१.१२६;
 ५६.९१०११; ५७.१२२; १५८; ५९.
 १५६; २.६२.२५१६; ४.२.३०८
 १३२२२२; १०११०; १३.३१७३; २३.
 ३२३; २४.३२७; २९.३२९; ३७.३३१;
 ४९.३३३; ६०.२२२५; ८०.३११०; १०८.
 ३५५;

२.१.१.३६२; ३६३; ५१.३१५; २.
 ६.२१५; ३.१.४११; ६५.४६७; ४.१०.
 ४७५;

३.१.१.९; ११ १२; २६. १३३१
 १५११५; २७.३३; ३२.४२; ६७.५६; ९१.
 ७१; ७१; १८.११८; ८५; ११२.८६; २.
 ८४. १७१९; १०२.११५; ११५.१२५;
 १२३.१२३; १२४.१२६; १२७.१२९;
 ३.३. ५११११९; १८.१०१११; ८३.१५१;

४.१.१.६८;
 ४.१.१. १५११५; ३.१.२५; १९७;
 २००; १५. १०१११; ६०.३२३; ७८.
 २१०; ९२.२३५; १७०.२६९; २.९.
 २७५; ९२.२६०; ३.२७.३०६; १३२.
 ३२१; ३२१; ४.९.३२९;

५.१.५९.३५६; ११५.३६३; ११९०.
 ३६६; १२१.३७०; २.४.३७२; २८.
 ३७६; ३३.३७७; ३.५५.४१५; ६०.
 १११७७;

६.१.५. २५; १५; १५.२३; ७१.२१६;
 ८५.६५; ६६; १०३.६१; ३.२६.१३९; ४.
 २२.१९१; २४.१९५; ४८.२००; ५६.
 २०५;

७.१.५९.२६१; ७४.२६७; ९६.२७५;
 २.९८.३०७; ३.१४.३३१; ५९.३३१; ४.
 ८३. ३५८;
 ८.२.१८.३९९; १९.३९९; ४.१५.
 ४५८.

एतद् १.१.६.५५; १४.७१; २८.१११
 १२१५१५; ४४.१०७; ५३.१३१; ६५.
 १७१; २.६४.२३३; २३५; २.१.२०.
 १११५; ३८२; ३.१.४३२; ६.१.१६६.१०८;
 ३.६८. ७७१७११; ४.१६३.२३२;
 २३३; ७.१.६.२९३; २.४४.२१६; ८.
 १.७१.३३३; ३.८७.४६६; ११२.४७०;
 ४.१६.४५८.

एतन् ७; २६; २३२५; १.१.५.१७
 ३.९.२६५; १२.२७५; ६७.२६२; ४.२४.
 ३२७; २.४.३४.४३३; ३.१.८.१८; ३.
 १०.११०; ५.३.६०.४१८; ६.१.४.९;
 ४९.३८; ५६. २०१०; ८.४.१८; ४.७४.
 २०९; ७.३.५०.३२६; ८.१.३५.३७३.

एतान् १; १.१.३८.१६; २.२.६.४११;
 ३.१.८७.६९; ५.१.११५.३६३; ६.१.
 १०२.७३; ७.२.९८.३०६; ८.१.५१.
 ३७७.

एतेन ७; १६; १.१.९.६२; १०.
 ५४; ११. २३१६; ६२.१६३; १६६; ६७.
 १७२; ६९. १७१; ७२. १६१८; २.४.
 १९३; २७.२०३; ३८. १७१८११११११
 २५२२२३; ३३.२१०; ४५.२५०;
 ४७.२२७; ४८.२२३; ६४. २०१२५;
 ३.१.२५५; १०११७; २.५९; ३३.२७५;

४८.२८३; ४.१.३०४; ५१.३३६; ५२.
 ३३८; २.१.१.३६२; ३.५.२३५; ४५२;
 २०.४५३; ५०.४६५; ३.१.४४.५२; ६२.
 १२१४; २.८३.११०; ६.१.१.५; ७.
 १.३३.२५३; ६६.२७५; ३.५४.३३०; ४.
 १.३१९; ९३.३६०; ८.२.४३.४३९.

एनेन २.४.३२.४५.

एताभ्याम् २.१.२०. १११३१४ ; ३.
 ४४४; ४.४४५; ४.१.७८.२३२; ३.६०.
 ३१०; ५.२.२७.३७५; ७.१.१.२३७; ८.
 १.३९.३७५.

एतेः २६; १.१.६७.१७२; २.१.१२.
 ३८०; ३.२.१२७.१२९; ८.१.५६.३७८;
 ४.१.४५२.

एतस्मात् १.१.२१.७६; ७८; ५६.
 १३३; २.३२.२०९; ६४.२३३; ३.१०.
 २६७; ६२.२८७; ८८.२१९; ४.१.२६६;
 ५६.३४०;

२.१.१.३६१; २.३७६; ३.२२.४५४;
 ३.१.८.३८; ६४.७६; ३.२१.१२७;
 ४.१.७५.२२८; ११४.२५६; १५८.
 २६४; १६५.२६७; २.१०४.२९७; २१८;
 ५.१.११९.३६६; १२२.३७०; २.
 ११८.३२९;

६.१.६७.११; ६८.२६; १०८.३३;
 १२८.११; २.८२.१३२; १०८.१७३;
 ११७.१३३; ४.१३.१८२; ३४.१६५;
 ७.२.८. ५६१९६ ; ६७.३००;
 ८.२.५६. ५१०१११ ; ३.८८.४४७;
 १०८.४१९; ११७. ११०.

एतेभ्यः १.३.१.२५८; ६२.२८८; ३.१.
 ५.११; २२. १११३ ; २७. २३४ ; ५.३
 ६०. १५३० ; ७.२.९८.३१०.

एतस्य १२११८२२ ; २१; ३२; १.१.

३.१९; ११.६६; १२.१४; १४.७१; १९.
 ७२; ७३; २९.१५; ३९.९२; ४५.
 ११५; ५५.१३२; ५६. १३८; ५८.
 १५५; ६२.१६४; ६८.१७५; ६९.१७१;
 ७२.१६६; २.२७.२०२; ४१.२१३; ४५.
 २१९; ६३.२३२; ६८.२१५; ३.१.२१३;
 २५४; १०.२७१; ६७.२६२; ४.२.३१३;
 ३११; ३.३१५; १४.३१५; १८.३२३;
 २१.३२२; ४२.३३१; ९३.३१५;

२.१.१.३६१; ३७१; २४.३८३; ५६.

३१९; ६७.४०२; २.३.४०७; ४०८; १९.
 ४१६; ४६.४६१; ४.३६.४१४; ४९.
 ४८६; ६२.४१२; ६६.४१३;
 ३.१.३. १७ ; ८.१६; ४३.४३; ८३.
 ६१८; २.१.९६; ६१.१०७; १५०.१३४;
 १५८.१३३; ३.२०.११६; ५८.१५०; ४.
 ९.१७१; १९.१७२; ६७.१७६;
 ४.१.४.२०१; १४.२०५; ४८.२१८;
 ७५.२२८; ८३.२३५; २३६; ८९.२४१;
 १०४.२५६; १३०.२५९; १६३.२६५;
 २.९.२७४; ४२.२७९; १०४.२१७;

५.१.१.३३६; १९.३१३; २०. ३५५;

११६.३६६; १२१.३७०; २.५८.३१५;
 ९२.३९०; ३.५५.४१४; ६८.४३२; ४.
 १४.४३२; ५७.४३७;
 ६.१.९.१६; १२.१६; ४५.३७; ८४.
 ५७; १०८.८२; १७२.१०७; १६६.११२

४५.११२; ४८.११३; ४९.१२०;
 ५१.१२८; ५७.१२१; ५८.१२३; ६१.
 १३०; ६५.१३१; ६७.१५१; १२२;
 १७५; ६८.१३३; ६९.१३८; १७६; ७२.
 १२३; १८६; २.१.१११; ११.११८; २७.
 १२२; ३०.२०६; ३३.२१०; ४५.
 २१२; ४९.२२५; ३.१.२५६; २.
 २६०; १२.२७५; ६०.२८५; २८७; ४.
 २.३०९; ३१०; ३.३१३; १३.
 १७१७१८ २११७१८
 ३१७ ; ३१८ ; ४९.३४७,
 ९३.३४८;
 २.१.१.३६०; ३६१; ६७.४०२; २.
 ३.४०८; २४.४२५;
 ३.१.३. ३१३ ; ७. २३२४२५ ; १४.
 ११ २५; ३१.१७ ३३.४३; ६७.५६; २.१४.
 १००; ८४.१११; १०२.११३; ११९;
 १२०.१२२; १२३.१२३; ३.३.१३९;
 २०.१४६;
 ४.१.१.१११; ५६६; १६३; १६०;
 ३.२०६; १५.२०८; ४८.२१३; २१६;
 ६०.२२५; ८३.२३५; ८८.२३६; ९०.
 २३२; २.२५.२३५; १३०.३००; ३.२४.
 ३०६; ६६.३१२; ९८.१३१३; ४.८२.
 ३५४;
 ५.१.११.३४५; २२. १३१४१६;
 २३.३४७; २८.३४८; २.४२. १६१९;
 ४९.३४५; ९४. १४१११११५ ; ३१२;
 ३.५५.४१३;
 ६.१.१. १२१३१४ ; २. ५३; १३.
 २०; २३४ १६१११२२ ; ३२.३०;
 ३७.३१; ६८.१९; ११; १२; ७७.५२;

८४. ३३३४ ; ९६.१७ ; १०८.२२ ; १३५.
 १३; १६८.१०६; १८६.१११; २०५.
 ११७; २२३. ११२३ ; १२०; २.४९.
 १२१; १९७.१४०; ३.२.१४२; ५.१४३;
 ९.१४४; २५.१४८; ६६.१६५; ६८.
 १६७; १०९.१७४; ४.२२.१६०; ११२;
 २३.१६४; ६२. १५१६१६१७ ; १०१.
 २१३; १०४.२१४; १३०. ११०१११ ;
 २२६; १३२.२२३; १५३.२२६; १६०.
 १७२२
 २३०;
 ७.१.१. २१२२२३ ; २३; ११०१
 ११ ; ३.२४५; २७.२५१; ६८.२६२; ७२.
 ८१५ ; ७३.२६६; ९०.२७२; २.३.
 २३२४ ; ३७.२६५; ८२.३०३; १०७.
 ३११; ११४. १४१२२ ; ३.५७.३३१;
 ७९.३३५; ४.२७.३४९; ८२. ३१८१९ ;
 ८३.३५६;
 ८.१.१. १५११५ ; ४.२१२२ ; १७.
 ३७२; ३०.३७५; २.७.३६४; ३२.४५५;
 ८३. १२१४ ; १०८.४२२; ३.१.४२४;
 १५.४२६; ३२.४२६; ६१.४४१ ; ४.
 ७.४५५.
 एषां ७.३.४७.३६६.
 एताः १३; १.१.५०.१२३; ६१.
 १५९; ६५.१७१; २.५३.२२९; ४.२१.
 ३२१; २३.३२३; ५६. २३२४ ; २.१.३.
 ३७७; ३.३.१३३.१५६; १६०; १६१;
 ४.१.१. १७११२१२३ २१४६ ; ५.३.
 १८१ ; १९० ;
 १९.४२९; ८.२.१.३८५.
 एताम् ६.१.११.७१; २०५.११७; ७
 ३.१५. १८२६.

एनाम् २५; ३:१:८६.६५; २:०.७८

एतया १:१:४६.११३; ५६.१३६; ४.

१:४८.१८१९; ६:१:३०.३१; ७:१:९०.

२३१; ३:११३.३४२; ८:३:१५.१८१८.

एताभिः १:४.१.३०४.

एतस्याः १:१.२०.३९; ३९.१३; १००;

६५.१३०; २:३०.२०६; ४.१३.३१३;

३१६; ३:१.३०.३९; ४:१.१.१९२; १६३;

१९६; १५.२०८; ४८.२१३; २१९; ६.

१.१३.२१; २३; ३७.३९; २२३.१.९;

२२०; २२१; ७.१.१.२३३; २.११४.

३१३; ४.८२.३५७.

एतासाम् १:१.६५.१३१.

एतस्याम् २:१.१.३६९; ३:१.३.१३;

४:१.१.१६३; ४८.२१९; ७:१.१.२३३;

२.१०१.३०९; ८.२.१.३३५.

एतन् २; २०२९; १६.६१५१७

१८१९२३ १२२१ ९७९ २८; ११

२३ १६२४२६२६ ७१९ ५१६;

६१२११११५२८ ११५ १११११

१७१८२६ ३५ १४; २१२५ १६

१८ ८१२ ८१८२२२२ २५; १२६

१२१३१७१८२४२४२५ २५; २९

७१८२२ २६ २२ ७८२२२३ १

६१९११०१३१३१३१५ १८१ १९१ २७

७१०११६२४२७ ३५

१:१.१.१७१८ ३८; ४६१४१

२३२४२७ ४६१४१५२७ २५

५१११ ६१२१७७२४ २१३ १३६

१७ ८१३ १७२०२० २१३१६१

१९२० २७११ २२ १०१०

; ५०; ४.५१; ५२; ५०.

२१२२ ३१४१५१७१७ १५.

१४२० २३ ४६१२ ६१२२४

२५ १०२३४ १०. ७१११७२४

२६२६; ११. ६६; ६७; ६८; १२.

१५ १७२०; १५. ९७; १८. ७२;

२०. ७५; ७६; २१. ७६; १११२१७

१८२०२१२६; ७६; २२. ७९; ८०;

२३. २५७७२८ ७; ८२; २६. १५१६

२७. १२ ८६; ८८; ११५११९

१०२२ २९. २३१५७१७ ३०. १२;

३४. १३; ३६. १६२१; ३७. ९६; ३८. १४;

५७१०१७७१८१८ ११२११३ ३९.

२७ १८२१ १७७१७२१२१७

१०८; ४३. १०१; ४४. १०२; ८१६१

१७१८१९ ६१९ ७१६ २१२

६१३; ४६. ५१९१०१२७ ११४;

४०. ११४; ४८. १०१२१९ ४९. १३६

२० २८१७३१४२४ ३३५२०

१५२५२९ १७ १२३; १२५; ५१.

५१९१५१६ १४१४ २८ ५२.

७१० ५३. १३१; ५४. १४१६

५५. १३१; ५६. ७१०१२४४ ६१३३

२३ १३२१ ४५८१३ ७२२

१३६; १३७; १३८;

१३२० ७ १४८१८१३१७

२५२७२७ ३१८ २७ १०१

२३ ८ १५१७ १०१११२१

१३ ६७८१७३१४१५१६२३२३

३०.१०३३; ४.१४०; १०. १६१२५
 १४१; ११. १३११७; १२.१४२; १३.
 १४२; १५. १४३; १५.१४४; १६. १०१९८
 २५; २०. १४२०१२१२२३ १११
 ; १४६; १४७;
 ३६.१४८; ४३.१४९; ८३.१५१; ९०.
 १५१; १५.१५२; १०७. १५३; १३१.
 १५८; १३३.१५९; १६०; १३८.
 १६३; १६१.१६६;
 ४.१. १०११०११०१११५ २१४
 १६८; २.१७०
 ५११४. १६१९८; ५. २११२३; ९. १२१
 ; ४. १७०; ५. १७०; ९. १७१
 १६; २१. ७८१२११९ ६१३३
 ; १७२; १७३; २६.
 २१ १२१२१ २१ ११४
 १७५; ६७. १७७; १७८; १७९; ६९.
 १७१४ १४२१ २३ १४
 १८०; १८१; ७७. १८१; ७९.
 १०१२११११५ ; ८२. १६१९१२१
 १८२ ; ८९.
 १८५; १०३. १८६;
 ४.१.१. ३१५ ८१३१२२; २३१२५१
 १८९; १९०
 २६१२७१८ २१२१४१६१६१६१२५१
 ; १९१
 २६ १०१६१२१२१ २१ १९
 ; १९२; १९३; १९४;
 १०१२३ ११२१७११११४ ८११११
 १९५; ३. १९६; १९७
 १६१७७१७ १२११५ १९ १५१
 ; १९८; १९९; २००
 २११२६ ५ १६ ६१६१८१
 ; २०१; ४. २०१; ६. २०२
 ९१०१११ ; १३. ११११३ २३३; १४.
 १३. २०४; २०५; १४.
 ७१६१६१७ १६१७१५१५ १७.
 २०५; २०६; १७.
 २०९; १८. २१०; २०. २११; २७. २१२; ३४.
 २१ १२११५ ६१९. १०११५१
 २१४; ३६. २१५; ४८. २१६;
 १५ ; २. २०; ४९. २२०; ५४. १११३१५;
 २२२ ; २२३; २२४;
 १२११४ २२३; ६०. २२५; ७४. २२८; ७५.
 १४ १३ १६१७ १० १५१
 २२८; ७८. २२९; २३०; २३१; २३२
 १६१२४ ; ७९. १७१२० १० १५१
 ; ७९. २३३; ८२. २३४;
 ५११२१२१२३ ४६१७
 ८३. २३५ ; २३६. ८६.

२२१२३ १० २११
 २३७; ८७. २३८; ८८. २३९
 २४१२४२५ ; ८९. २४२; २४३;
 २४४; ९०. २४५; १२१७३१५ ६६१
 २४६; १२१२१२१ २४७; २४४
 ; १२. २४६; ९३. २४७;
 १५१२२ २४ ५१७१९८ २५
 २४८; २४९; २५०; २५१; ९८.
 २५२; १०४. १६१२७ ११४. १५१
 २५४; ११६. २५७; १३०. २५९; १३३.
 २४ ; ११६. २५७; १३०. २५९; १३३.
 २५९; १४७. २६०; २६१; १५०. २६१;
 १५३. २६२; १५५. २६३; १५८. २६४;
 १६१. २६४; १६३. २६५; १६५. २६६;
 १६८. २६७; २६९;
 २. ५. २७३; ९. २७४; ११. २७५;
 ३४. २७६; ३९. २७९; ४५. २८०; २८१;
 ५२. २८३; ६२. २८४; ६६. २८५;
 २८६; ९१. २८८; ३६९; ९२. २९०; ६६९;
 १०४. २९४; २९७; २९९; १३०. २९९;
 १३३. ३००;
 ३. १५. ३०४; २३. ३०५; ३०५; २४.
 १४१५५१७७१८ २५. ३०७; ३९. ३०८
 ३०६; २१२२१२६ १५
 १६ ६६. ३११; ८६. ३१३; १०१.
 ११११४ ४६११२ ३१९; १२७.
 ३१५; १२०. ३१८; ३१९; १२७.
 ३१९; १४०. ३२३; १५५. ३२४;
 १०११८ १७१२१
 ३२५; १५६. ३२६; ३२७;
 ४. २०. ३३०; २३. ३३१; १४०. ३३५;
 ५. १. १. ६१७१४१२२ २. ३३८;
 ३५६
 १७१२० ५ ४६११८ १९.
 ३. ३३८; ९. ३४१; १३. ३४२; १९.
 १२१७७१७१८१२६ २ २१७
 ३४३; ३४४; ३४५;
 ९१४१६१९१२३१२३ २ २
 २०. ३४५ ; २३. ३४७;
 २४. ३४७; २८. १२१५१५१६१२७; ३१.
 ३४९; ४८. ३५२; ५८. ३५३; ५९. ३५६

१२।१६।१७ ; ५७.३१६ ; ५८.४०० ; ५९.
 १६ ; ५१।५।७।१० ; ६०.३।२२ ;
 ३।६।२।६ १।१०।११।१२।३ ; ७२.४०६ ;
 १।७।१९ ; ७।२।०।२।३।२।४।२।५ ;
 २०.३.४०८ ; ५.
 ६.४।१७ ; ८.४।१३ ; ११.४।१३ ; १४.४।१५ ;
 १५ ; १८.४।१६ ; १९.४।१७ ; ४।१८ ; २०.
 २।०।२० ; २४.४।२० ; ७।१।३।१।३।१।६।२।२ ;
 ४.२१।२५ ; ५।१०।१६।१।८।
 २।१।२४ ; ४।२।७ ; २५.४।२।७ ; ४।२।८ ; २६।
 २८. २।१।२।३।३ ; १०.४।२।३ ; २७.४।२।३ ; ४।३० ;
 २९. १।७।२।३ ; २।१।७।१।८।१।८ ; २।१
 १।४।५।१।४ ; ३।४.४।३।६ ; ३।५.४।३।७ ;
 ३६.४।३।८ ;
 ३.१. २।१।३।१।१।२।७ १।५ ४।४।१।७।
 २५।२।६।२।६ ; ३. १।४।१।४।१।६।१।६।१।८ ; ४.
 १।२।४ १।७।२।०।२।१ १.१०।१।३
 ३।५ ; १२. १।६।१।१।१।१. १।३. १।१।३।१।६ ;
 १८.४।५।२ ; १९. १।८।२।०।३।४ १।१
 २२.४।५।५ ; २८.४।५।५ ; २९.४।५।६ ; ३०.
 ४।५।६ ; ३२.४।५।७ ; ३७. ४।५।९ ; ४२.
 ४।५।९ ; ४६. ६।१।१।१।४।२० ; ४।६।३ ; ५०.
 २।०।२।४ १।१।७।२।२।२।३ ; ५।४.४।६।५ ; ६।५.
 १।५।१।९ ; ६।७.४।६।८ ; ६९.४।७।० ;
 ७.१. ५।८।१ ; ९.४।७।३ ; १२. १।१।२
 १९. १।१।२।१ ; २६.४।७।७ ; ३२. ३।५।७
 १०. १।४. १।५. १।१।१।१. १।६.
 ४।८।५ ; ४।७.४।८।५ ; ५६. १।०।२।१
 ५।५।६।१।०।२।४ ५।२।०।२।१।२।२ १।१।०।
 १।६।१।९ ; ६९.४।६।४ ; ७०.४।६।४ ; ४।९।५ ;
 ७४.४।६।५ ; ७७.४।६।५ ; ७९. १।४।१।४
 ४।५।६ १।२ ४।१।०।१।०।१।१
 ४।६।६ ; ८१.४।६।६ ; ८२. ४।१।०।१।०।१।१

८३.४।६।३ ; ८५. १।४।२।६ १।१
 ५०० ; ५०२ ;
 ३.१.१. ८।१० ; १. १।८।१।१।१।२।१
 ३ ; १।१।१।२।१।३।२।३।२।४ २ १।१।२।२।
 ५ ; ६ ; ३.
 १।२।१।१।१।५।१।६।२।४ ७ ; १।२।१।३ १
 ; ७ ; १।२।१।३ ; १।० ;
 ५.१।९ ; २।१ ५।७ १।५।१।६।१।६ १।६
 ५.१।१ ; ६.१।१ ; ७. १।२ ; १।३ ; १।४ ;
 १।९।१।९ ४।१।१।१।२।१।८।२० ४।१।३।
 १।५ ; ८. १।६ ; १।७
 १।३।१।७ ३।६।२।५।२।८ ६।७।१।४ ५।१।४
 ; १।९ ; १. २।० ;
 १।१. २।१।२।१ ६।६।१।१।१।२।०. २।०
 १।२. २।३ ; १।४. ७ १।२।१।३
 १।७।१।७।१।१।१।१. १।१. १।० २।६।२।६
 ; २।१. २।८ ; २२. २।९ ;
 २।३।८।१।४ १।३।४।४
 ३।० ; २।५. ३।१ ; २६. ३।१ ;
 १।१ ६।१।१।२।५।२।७।२।७ ५ २।१।७।
 ३।२ ; ६।१।१।२।५।२।७।२।७ ५ २।१।७।
 २।५ २।३।५ ; २।७. १।७।१।८ ३।६ ; ३।०.
 २।८ ७।७।८।१।०।१।२।१।३।१।८।२।४
 ३।८ ; ३।१. २।१ ३।१. ३।६ ; ४।३ ; ४।४.
 ४।४ ; ३।५. ४।४ ; ३६. ४।५ ; ४।६ ; ४।०.
 १।४।१।७।२।१ १।१।४।१।६।२।२ ; ४।३. ३।१
 १।३।२।४ २।१।६।१।८।१।९ १।४।२।५
 ५।० ; ४।४. ५।१ ;
 ६।१।५ ४ २।७।३।१।५।
 ५।२ ; ५।३ ; ४।५. ५।३ ; ४।६. २।७।३।१।५।
 २।०।२।१।२।४ ; ४।८. ८।८।१।४ २।३।२।४।
 ; ४।८. ५।५ ; ५।२. ५।५
 ५।८. ३।५ ; ६।०. ५।६ ; ६।६. ५।६ ; ६।७. ५।६
 १।८ २।५ ४।७।८।१।१।१।१।३।१।३।१
 ; ५।७ ;
 १।६।१।६।१।७।२।२।२।२।२।२।२।६ ४।४।८।
 ; ४।५।१।८।
 १।२।१।५।१।५।१।६।२।० ; ७।१. १।५ ; ७।८. १।१।
 २।२ ; ७।९. २।४ १।२।३ ; ८।०. ७।१।१।
 १।५ ; ८।३. ६।६ ; ८।६. १।७ १।४ ३।४।
 ४।५।५।१।१।२।१।५।१।७।१।९ १।१।२।१।३।
 ; ६।८
 २।७ ४।६।६।६ ५।५।५।६।६।७।७।७
 ; ६।९ ; ६।९ ; ७।२।१।२।१।३
 १।१।१।१।१।१।१।१।२।१।३ ; ९।०. २।१।२।१।
 २।१।२।२ १।१।१।२।७।८।१।५।१।६।१।६।
 २।३ ; ९।१. ३।४ ; ७।५ ; ९।२. १।१।१।१ १।४
 ; ९।२. ७।५ ; ७।६ ;

१९१२०१२१२१ २३ १२१२१९६
 १७१८१९ ३५ ५१
 २५२; ९७.२५३; ९८.२५३; २५५;
 १०५.२५५; १०८.२५५; ११२.२५५
 १३१११७१७१७.२०१२५ १०१
 ११११५१९६१२५ ११७०१२१५ ११५५
 २५७; ११६.२५८; १२०.२५८; १३३.
 २५९; १५७.२६०; २६१; १५८.२६१;
 १५०.२६१; १५१.२६२; १५५.२६३;
 १५८.२६३; २६५; १६१. २६५; १६३.
 २६५; १६५.२६६; १६७. २६७; २६८;
 १६८.२६९; १७०. १८१९१२३
 २.३.२७२; ७.२७३; २५.२७३; ३८.
 २७८; ३९.२७९; ५२. २७९; ८१३१
 १६ ७ १६१९६१ १६१९६१
 २१ ८११११५ ७१११११५१
 ; ६६. २८५; २८६
 १७ ३१५११५ ८५.२८३; ९१.
 २८९; १००.२८२; १०५. १२१३१९६१
 १७१२१२५ २१३१११२१२१२५
 ; ३१६११३१९६१९१२३ ३१७०११५१
 १८१२२ ११३११५१२५ २१५१११२१
 १३१२५ ३१५ १११११२ २१९९; १३३.
 १५११५ २११२१ ३००;
 ३.२.३०२; ३.३०३; ५. १३१५१९६
 १५११५ १५११५ २२. ३०५; २५.३०६; २५. ६११९०
 ३९. १२११२३ ५२.३०९; ५३.
 ३०९; ६६.३११; ६८.३१२; ८५.३१३;
 ९८. ११११११२ १००.३११ १०१.
 ८१३११७ ३१५; ११६.३१७; १२०.३१८;
 ७१८१११२ १२२ १५१ १११११२५
 २०; १३२. ११९११३१३१७ ७१७
 ; १३२. ११९११३१३१७ ७१७

१३६.३२३; १५०. ६१५११५१२०
 ३३ १०११०१५ ३२५; १५६. ५१२११३१
 १०१२५१२५ ; ३२७;
 ४.२०. २१५११२ ५९. ८१११५
 ; ७६. १६१२० १५
 ; १५०.३३५;
 ५.१.१. १२११६१२२ २. ६११०११५
 १-१२३ ; ३३८; ३.३३३; ७. ८१०११६१
 ; ९.३३३; १०१११ १२.३३९; १३.
 ५.५११८ २५१२६ ८१८
 ३५५; २०. १०१२५ २८. ५१२१२७
 ३५९; ५७.३५२; ५८.३५२; ५२.३५२;
 ५८.३५२; ६५३; ३५५; ५९.३५६;
 ३५७; ७६.३५७; ७२.३५८; ९५.३६१;
 ९६. १६१७१७१७१८ ११३.३६३; ११५.
 ३६३; ३६५; ११६.३६५; ११७.३६५;
 ११८.३६५; ११९.३६५; ५१२१२२१२५
 २.७११११५ २३ १११३ १२०.३६९
 १३ ३१५१७ १२१. ३७५; १२५.३७५;
 २.५. ५११२० २७.३७५; २९.
 ३७७; ३७. १६११७ ५०.३७९; ५१.
 ३७९; ५२.३७९; ५५.३८०; ५८.५१३
 १११२ ५१. १११११ ५८.३८५;
 ७२.३८७; ९५.३८९; १९९ ५१५१२३१२३१
 ८१२५१२६ ११२ १७११९. ९७.
 ; ३९५; ९५. ३९५; १०.
 १५१९६१२०१२ ३९५; ३९६; १०३.३९६;
 १०७.५१६; ११६. १५११५१९ १२५.
 ५३०; १३५. ११११
 ३.२.५०२; ५. ५०३; २८.५०८; ३६.
 ५३०; ५५.५१०; ५२.५१२; ५५.५१३;
 ६ ८११११३ ७१११११२५ ५७.५१६;
 ५. ५१५ ; ५७.५१६;
 ५३७; ५८.५१७; ६०.५१७; ६६.५१८;

१८२५ ३५; १६९; १७०; ७८.१७०; ७९.१७६;
 ८२. १७१; ११६.१७२; १८.१७३;
 १०९. १७४; १११.१७५; ११२. १६१८;
 १७६; १२२.१७६; १३९.१७७;
 १४.१.१७८; १७९; १८०; ३.
 १८१; १३. १८१.१८२; ३३३; १४.
 १११२५; १६. १८४; २२. १८६१४;
 १८९; १९०; १९१; १९३;
 २३.१९३; १९४; २४.१९५; ३४.१९५
 १३१२१३३; ४२.१९६; २०१२१३७
 १९७;
 १९३३५६; ४५.१९६; ४६.१९९; ४७.
 २१४; १७१९८; ४. १२१९३
 २००; ४२. २००; २०१; ४९. २०१
 १९६१२; ५१. २०२; ५२. २०३; ५५.
 २०३; ५७. २०४; ६२. २०५; २०६
 २१५५६; २०७; ६४. २०७; ७४. २०८;
 ८२. १४१५; ८९. १९६; ९०. १०१५
 ९३. २१३; ९६. २१३; १०१. २१४; १०४.
 २०१२३; १०६. २१५; ११०. १६१७७
 ११०११०११२१ १३१ १३१ १४१५१ १६१
 १६; १२१. १२; १३२. २२२; १३५.
 २१७८१०१०; १४१. २२५; १४४.
 ७८ ११११५; १४६. २२७; १४९. २२८; १५३.
 २२९; १६०. २३०; १६१. २३१;
 १६३. १२१७२५; १७१. २३३; १७२.
 २३४; १७४. २३४; २३५;
 ७. १. १. २३६; २३८; ११३११५
 ११११७१८; ३. २३२; ६. ७११०१२३
 ११. २३५; १२. २३५; ११२११५११२०
 २३६; २०. २३६; २३७. १८. ५६६;
 २१. १०१३१४; २३. ८१७; २५. २५०;

२६. २५०; २७. २५१; ३३. २५३; २५३
 २० १२ २१४११६२६
 ; ३६. २५४; ३७. २१५;
 ३९. २५६; ५०. १५७१११
 २५८; ५४. २५९; ५९. २६१; ६२. २६२;
 २५११
 २६०; ५६. २६६; ५९. २६९; ६२. २६२;
 ६८. २६२; ७०. २६३; ७२. २६६; ५६६
 ७३. ११२४; २६७; ७७. २०१२२; ७८.
 २६६; ८१. २६९; ८९. १११९८
 २६७; ९६. २३१३; २६७१२६;
 ११३१११११७
 ;
 २. २. २७८; ३. २७९; २९६; २८१;
 ८. १२१११२१२२
 ; १०. २८४; १२१७
 २८५;
 १४. २८६; १७. २८६; १८. ८१०१७
 २८७;
 २०. २८७; २१. ७१०; २६. २८९; २७.
 २९०; ३५. १११११४
 ; ३६. १८१९;
 १२१४६८१९
 ; ३७. २९३; १४. १०१२१
 २९४
 १९१२३
 ; ४४. १५१०; ४७. २९६; ५९.
 २९८; ६२. २९९; ६३. २९९; ६४.
 २१२२ ४६१२१५१२७
 २९९; ६७. ३००; ३०१;
 ७८. १३१४११११५
 ; ८०. ३०३; ८२.
 १४ ५६६११२१२१५
 ३०३; ९१. ३०५; ९८.
 १७ १११
 ३०६; ३०७; ९९. ३०८; १००. ३०८;
 १०१. ७११
 ३०९; १०२. १११११३
 ३१०; १०६. ३११; १०७. ३११; ११५.
 ३१५५१०११२१३
 ; ११७. १६१११३
 ;
 १४. १४१५१९८२१
 ३१६; ३. ३१८; ८.
 ११११२ ४६७८
 ३१९; १०. ३२०; १४. ३२०
 २३; ३२१; १५. ३२१; ४४. ३२४; ४६.
 ३२६; ४७. ३२६; ५०. ३२६; ५१. ३२६;
 ५४. ३३०; ५६. ३३१; ५७. ३३१; ६१.
 ३३२; ६६. ३३२; ६९. ३३३; ७१. ३३३;

४.१. १११२१४ ; २. ११७२६
 १७०; ९. ११०; १९. १७१; २१. १७२
 २६. २७१; १६।२६; ४१. १६१८
 ; १७३; २६. १७४; ४१. १७६;
 ६७. १७७; १७८; ६९. २१८।२१२२।
 २५।२८ ; १८१; ७७. १८१९२३।२४
 ; १८१; ७७. १८१९२३।२४
 ७६. १३।१३।१४।१५ ; ८२. १२।१८।१९।
 २३ ; ८५. २०।२२।२३ ; १८२. १८६;
 ; ८५. १८४ ; १८२. १८६;
 १०३. १८६; ११०. १८७ ; ११४. १८८
 ११११५ ;
 ४.१. १. ११८।२२ ; १४ १९।२२
 १९२; १९३ ; १९४; १९५;
 ३. १९८; १९९; २००; ४. २०१; ७.
 २१ ११० ; २०३; १३. २०४; २०५; १४.
 १४।२४ ८।१५।१६ ; २०६; १६. २०९; १७.
 २०५; १८. ७।८।१७ ; २२. २११; २५.
 २१२; ३२. २१३; ३३. १३।२१
 १५।१६।२१।२४ ; ४९. २२०; ५०. २२१;
 ५४. २२३; ५५. १५।१७।२० ; ६०. २२५;
 ६६. २२७; ७४. २२८; ७५. २२९; ७८.
 ३।२२ ; १७ ; २३१; २३३; ७९.
 २३३; ८७. ४।१०।२४ ; ८८. ३।२।६ ;
 ४।५ ; ८९. ११।१२।१२।२२ ; २।२।३।५
 २४०; ९०. १५।१६ ४।५।१७ ; १६. १४।२६
 १०. २४३; २४४; १६. २४५;
 २४६; १३. २४७; २४८; १३।१४।१५।
 १४।१५।१६।१६।१७।२२।२२ ; २५०;
 २५१; ९८. १२।२१ ; २०. २५।२४ ;
 १०८. २५५; ११४. १६।२० २।५ ; १२८.
 २५६; १३०. २५९; १३४. २५९; १५१.
 २६२; १५५. २६३; २६३; १५८. २६३;
 १६३. १२।१८।१९।२० ५१ ; १६५.
 १६८; २६८;

२.३. ७।१६ ; ४. २७३; ९. २७४; १३.
 २७५; ४२. २७६; ४३. २६०; ४५.
 २।१।१२ ; ६०. १३।२१।२१ ; ६६. २८।५
 १७ १।१०।११ ; २८६; ७०. २८७; ११. २८८;
 ; २८६; ७०. २८७; ११. २८८;
 १२. २९०; २९१; १००. २९२; १०४.
 १२।१६ १६।१९ ; २९४; २९७; २९९; १२४. २९९;
 १५ ३।५।५ ; ३. ३०३; १५. ३०३; २२.
 ३०४; २३. ३०५; २४. १२।१२।१७।२३
 ३०६ ; २५. ३०७; ३४. ३०८; ३९. १८।१९।२३
 ३०८ ; ६६. ३११; ६८. ३१२; ८४. ३।१० ; १२०.
 ३१९; १३१. ३२०; १३२. १०।१५
 ३२२; १४०. १२।१४।१४ ; ११११२।१३।१३
 ३२३ ; १५५. ३२५ ;
 १५६. ३२६; ३२७;
 ४. २०. ३३०; ५५. ३३२; ५९. ३३२;
 ६०. ३३२; ६२. ३३२; ६५. ३३३; ९०.
 ३३६;
 ४. १. १. १९ १२।१५।१८ ; ९.
 ३३६; ३४०; १३. ७।८।१५ ; १६. ३४।
 २५ ; ३४३; १९. ३४३; ३६४; ३।७
 ३४५; २०. ३४६;
 ३४७; २३. ३४७; २४. ३४७; २८. ३४८
 २५ ; ३७. ३४९; ५८. १०।२० ; ५९. १०।
 १३ ; ७६. ३५७; ९६. ३६१ ; ११५.
 १३।१९।२३ ; ३६४; ११६. ३६४; ११८.
 ३६५; ११९. ३६५; ३६६; १।२१।२१।
 २३।२७ ; १२१. ४।६।८ ;
 २. १०. १०।११ ; २८. ३७५; ३७६; २९.
 २।२३ ; ३७७; ३९. १९।२४ ; ४२. ३७०;
 ४७. ३८२; ४८. २।२५ २।७।११ ; ५८.
 ३८५; ५९. ३८६; ७२. ३८७; ७५. ३८७;
 ७६. १ १०।१२।२१ २।१२।२।
 ७६. ३८८; ९४. ३९१ ; ३९२

१६ ११ १३ ८१०
 ; ३९३; ३९४; ११५. ३९८; ११८.
 २०१२३; १३५. ७११०११३
 ३९८; १३५. १०११
 ३.१.४०२; ५.४०३; २८.४०८; ४२.
 ७८११४ ४८.४१३; ५५. ७८१२२
 २०१२५१२५ २३११० १६; ५७.
 ४१६; ५८. १८१११ ६०. १६११७११९
 ४१६; ५८. ४१७; ६०. ४१७
 ४१८; ६६. २३१२४ ६७.४२०; ६८.
 ४२०; ३१४११८ २१९; ७४.४२१६; ८३.
 ४२०; ४२१; ४२२; ७४.४२१६; ८३.
 ४२५; ८४.४२६; ९५.४२८; १०६.४२९;
 ४२९. १६११८२०१२१ १९.४२२;
 ४३१

१४.४३२; २४.४३३; ५७.४३७; ६८.
 ४३८; ६९.४३८; ७४. ४४०; १५४.
 ४४२;

६.१.१.१; १३३२४ २१११६ ;
 २. १२१३११२५ २७ १४ ;
 ६. १७ २२२२ १.१५ २०१२४ ;
 ५. ९; १०. १.१५; ११. १५ ;
 १२. १३; १४. २६ १२१४१६१
 १२.१३; १४. २६; १५. २९
 २१२३१२३ ६१२१९ ; १६. १३२० ;
 १७. २३; २०. १५; ३०. १८; ३२-३३. १४
 १६ ; ३७. ७११११३१२२ १२२२ ; ३९.
 २२१२२ ; ४५. १४२१२४ ५१७७१८ २७
 ३१५ ; ५०. १९; ५६. २१; ६१.
 ११११३१३ १२१२०१२१२२२३ ;
 ४३; ६५. ३५; ६७. १२१११५ ; ६८.
 १८; ११३१७७१९१ २३१२६ ;
 १९; ७०. १८; ८४. ५०; ७१. १३१७७
 १८१२१ ; ५१; ७७. ५२; ७९. ५५; ८०.
 २५; ५५; ८४. १२; ८५. ६१; ८६. २११
 २२ ; ८९. १३; ९३. ३१; ९५. १०; ९६.
 १९११११९ ; १०२. ४१७२११७ ; ७९

२२१२४ ३३३६८११६११९ ; १०८. १४१
 ; ११२. ८५; ११३. ११२१२२
 ११५. ८६; १२३. ४५११०७१११५११५१
 १६१७ १२४. २७; १३५. २५२६ १
 १२११८ ; १४४. ९५; १४५. ९५; १५८.
 १२; ११; १५९. १०१; १६१. १०१; १६२.
 ११३; १६६. १०४; १६७. १०५; १७२.
 ११५; १७७. १२१०; १८५. १७१८२११
 २३ ; १८६. १११; १९२. १३१७
 ११५; २०४. १५१६११८१९ ; २०५.
 ५१७८१८११७१०१२१ ; २०७. ११७; २१७.
 ११८; २२१. ११४; २२२. ११९; २२३.
 १२;
 १२०;

२.१.१२१; १२१५१२२ १४११५ ; ११०.
 १२४; ३३. १२५; ३६. १२५; ३८. १२५;
 ४९. १२७; १६१११ ५०. १२८; ५२.
 १३०; १३१; ८०. १३१; ९२. १३२;
 १०५. १३३; १३९. १३५; १४३. १३६;
 १३७; १७५. १३७; १९७. १३९; १४०;
 ३०. १४३; ९. १४४; १०. १४५; १३.
 १४६; १४. १४६; ३४. १५०; १५१ ;
 १२१६१७७२५ ; ३५. १३१२१२४ ; ३७.
 १५३; ४०. १५७; ४३. २२१२३२४ ;
 १५९; ४६. १११११९ ४ ५९. १६३;
 ६१. १११११३ ११२. १२. १४२०
 ७१०१११ १६४; ६६. १६६; ६८. १६६;
 १६७ ; ७३. १६९ ; ७४. १६९ ;
 ७६. २०१२१२२१२२२३ ; ७८. १११२
 ८२. १७१ ; ११६. १७२; १५. १७२;
 १९. १७३; १०९. १७४; १११. १७५
 १२ ; ११२. १७५;
 ४. १. १७८; ७७९ ; १८०; ३.

१६२३ १४ २२२३२४
 १८१; १३.१८२; १४. १८३ ;
 १२३८१९ २२ ४
 १८४; १६.१८४; १८५: १९.
 १११२२२२३ ११ १८२०
 १८५ ; १८६; २२. १८७ ;
 १८ २१५१२२२२५२६ १९
 १९१; १९२; १९३; २३.
 २२२२२२२२२ १११२३१७
 १९३ ; १९४
 १९ १२१७१८ २०
 ; ३४. १९५ ; ४२. १९६; १९७
 १० ५११० १०
 ; १९८; ४७.२००; ४८.२००; ४९.
 १२१९ १ १९११०
 २०१; २०२; ५२. २०३ ; ५६.
 २०४; ५३.२०४; ६२. १३१४१९८१
 २०५
 १९२०२२२४ १४ १३
 ; ६४.२०७; ७४.२०८
 १७१९ ; १०. ३३३१५
 ; २०९; ८२.२१०; ८७. २११
 १२ २३२३ २३
 ; ९३. २१२; १०१.२१४; ११०.
 ४२६२७ १५७७७७७ ३
 २१६ ; १२०. २१८ ; १२१.
 १६१६ १२३ १२३ १३२.२२२
 २१९; १२३.२२० ; १३२.२२२;
 ५३ १२१७ ७८८१०
 २२३; १३३. २२३ ; १३५. २२४ ;
 १४०.२२४; १४२.७११ १७
 १४४.२२५; १४४.२२६;
 २२७; १४८.२२७; १४९. ३१०८
 १०१२ ८११२ १६२१
 ; १५३. २२९ ; १६०. २३० ;
 १६१.२३१ ; १६३. ६१८२४ १३
 २३२ ; २३३ ;
 १७१.२३४; १७२.२३४; १७४.२३४;
 २३५;
 ७.१.१.५११ २२२ २३१९
 २३७ ; २३८
 १९२५ २१५८१२१५१८२१
 २३९ ;
 २३९१११११११३ ५२२३
 २४० ; ३. २४२ ;
 ४५९ १ १८ ११
 ६.२४३ ; २४४ ; ९.२४४; ११.२४५;
 १२. ११९११२ १३.२४६; १७. २०.
 १२. २४५ ; १३.२४६; १७. २०.
 १२२ १८ १९ १८
 २४७ ; १८.२४७; २१.२४७; २७.
 १० २३ २० ११
 २५१; २६.२५१; ३३.२५२; २५३
 १३१४१५ २४
 ; ३४.२५३; ३६.२५४; ३७.
 २०२२ १२ २० ११
 २५५; ४०.२५७; ५०.२५७; २५८;

१४ १२ १२
 ५४. २५९; २६०; ५९.२६२; ६२.
 २६४; ७२. १२१५ ७१३१४
 २६५ ; ७३. २६५ ; २६५ ; ७३.
 २०२१२३२४ २६७; ७४. १७१८
 २६६ ; २६७; ७४. २६७;
 २६८; ७८.२६९; ८०.२६९; ८२.२७०
 १३ १८१९ ५८ २१९
 ; ८९. २७१; ९०.२७२; ९६.२७३
 १११५२५ २७४; २७६
 ; २७४; २७५ ; २७६;
 २.३.२७९; २८१; २८१; ८.२८५;
 ४.७.९.२२ १०.२८३ १२१ १११
 २८२ ; १०.२८३; २८४; २८५
 १३१६१७ १७ १५ १५
 ; ४७.२८७; २३.२८८; २६.
 २९. २७. २२२३ १२१३१३१४
 २९९; २७. २९९; ३५. २९९
 ३६.२९२; ३७.२९३; १९११११५
 १६१९२१ ४४. १६२०२२ ६२.२९३
 ; ४४. २९५ ; ६२.२९६;
 १४ ७१५१६ २२
 २९९; ६३. २९९; ६४.२९९; ६७.
 ६१३१८२४ ६ ७३.६६२; ७८.
 ३०० ; ३०१; ७३.३०२; ७८.
 १७१७ ३०२; ८०.३०३; ८२. ८१११४२१
 ३०३
 ८४. १२१४ १८ १८१९ १० १००.
 ३०४ ; ९८. ३०५; ३०७; १००.
 १५३०२१ १०१.३०९; १०२.५८८
 १४१५ ७१९ २० १५
 ; १०६. ३११; ११४. ३१३; ११५.
 ३१३; ११७. ३१५;
 ३.१. ११६; ३. ३१६; ४. ७१९; १४.
 ३१९; १३ १६२२ २८.३१६
 ३२०; ३२१; १५. ३२१; २८.३२२;
 ३१. ३२२; ३३.३२२; ३२३; ४४.३२४
 १६१७ १४१८१९२०२१ ५
 ; ५०. ३२८ ; ३२९;
 ५५. २२२४ ५६. ३३१; ५७. ३३१; ७१.
 ३३३; ७७. ३३३; ७८. ३३३; ७९.
 ३३५; ८३. १०१२१२१५ ८६.
 ३३५; ८३. ३३५ ; ८६.
 ३३७; १०६. २०२१२२ १२
 ३३७; १०६. ३३७ ; १२०. ३३७;
 ४.१. ३१२१७२४ ७८
 ३३५ ; २. ३३६; ५.
 ३४७; ९. ३४७; २३. ३४८; २४. ३४९; २७.
 ३४९; ३०. १६१६१६ १२१२१३
 ३४९; ३०. ३४९ ; ४७. ३५१ ;

८.२.९०.२१६.
 एवंमर्था १५; ८.४.६८.२६६.
 एवमात्मक २.१.१.३६५; ६९.६/७; ३.१.
 १९.२७.
 एवमात्मिका १.२.६४.२३६; ४.१.३.१६८.
 एवमादि २; २; २/५; १०; १.३.१.२५८; २५९;
 ४.२.७०.३६७; ८.१.३९.३७५; ३.३४.
 ४३०.
 एवमाद्यनुक्रमण २.१.५८.३००; ३.४.६९.
 १८/२५; १८०; ४.२.७०.२८७; ६.३.८७.१५६
 १४.

एवंप्रकार १.३.१.२५८; ५.३.४२.४१५.
 एश ३.१.९१.७२; ६.१.४५.३६; ३७.
 एष् (घा.)
 एषिषिपति ३.१.७.१५.
 एषितव्य १.१.३.४८; ११.६८; १२.६९; ५६.
 १३५; ३.६०. १९।२०।२३।२६; ३.१.२७.
 ३८; ३१.४१; ४.३७.१७६; ६२.२०६.
 एषितव्या १.१.११.६६; ४.३.३१२.
 एषितुम् (अ.) ३.१.७.१५; ८.१६.
 एव्य ६.१.८९.६९०.

ओ

ओ

ओदनपाच

ओ २२; १.१.१५. १२।१२; ४८.११७;
 ४.४.१४०.३३५; ५.४.३०.४३४; ८.२.
 ८०.४१३.

ओ: पुयणज्जपरे (पा. स.) १.१.५९.१५६.
 १५।२०।२१।२४; १.१.३. ४३; ४८.
 ओकार ७।२०।२।२४; ११७. ; २.३७.२१०; ७.२.१.
 ३।४।७; ८०.४१३; ८९.४१९; ३.२०.
 १६; ४.२८. ९।१०।११।१२।१६

ओकार १.१.५०.१२१; ६.१.७९.५४.
 ओकार २३; १.१.१. ३७; ३८; ४५.११२;
 ५०.१२०.

ओक्ये (वै. श.) ५.४.३०.४३४.
 ओङ् ३२.

ओकार ८.२.८९. ८।८।११.

ओजस् ३.१.८५.६३.

ओजस् ३.१.११.२१.

ओजायमान ३.१.११.२१.

ओण (धा.)

उवोणिषति ६.१.२. ६.

ओणि (पा. श.) ६.१.२. ६; ७.४.१. ३।७.

ओत् १.१.१८.७२; ५६.१४१; ६.१.९३.
 ७३; १०।१४; ३.११२.१७५; ७.३.७१.
 ३३३; ८.३.१.४२४; ४.२८.४६०.

ओत् १.१.५९.१५७.

ओत् (प्रा.) ६.१.९४.७६.

ओत् २२

ओत्त्व ६.३.११२. १६।१९।२०।२१।२२।
 २।२३; ३।३।४; १।७।६; ७.२.१. ४।७।८।१०।
 १३।१५.

ओत्पर ८.४.२८. ९।९।१०।११।१२।१३।१४.

ओत्व ५.२.१०. १०।१०।११.

ओत्ववचन ५.२.१०.३७३.

ओदकान्त १.१.१४.७३; ४.५६.३४०.

ओदन २०; २३; १.१.१. ४२; ४४. १७।१८।१९।
 १९; ५०.१२४; ६७.१७३; ७२.१८२; ३.
 १.२५८; ४.२.३०६; २१.१०२१; २४.
 ३३३६; ४९. १४।१५।१६।१७।१८।१९।

१८।१९।२०।२१।२२।२३।२४।२५; ५४.३३८;

२.१.१.३६०; ९।१०।११. १२।१३।
 ३६६; ३६७;

२०।२३; ७।८; ३५.४।७; २.११.४१४;

१४.४१५; २४.४२६; ३.१.४४०; ४६.

४२२; ६५.४६६; १४।१९; ४६८; ६९.

४६९; ७०.४७०; ३.१.२६.३१; ३२; ३५.

६७. १५।१६; १३।१४; ५।१३।१४; ६६;

२.११४. १६।१७।१८।१९; १२४.१२५;

३.७.१४०; ४.२६. २१।२२।२३।२४।२५।२६।

१०।१०।१५।१९; ५.३.४२.४१०; ६.१.

८७. २०।२०; ८.१.१८.३७३; ५१.३७७;

२.३.३८८.

ओदन २३; १.१.१. ४२.

ओदनपाच ३.२.१.१९.

ओदनपाणिनीय १.१.७३.११०.
 ओदनप्रति (अ.) २.१.९.३७१.
 ओदनभिस्सटा ६.४.१.१७६; १७९.
 ओदनार्थ १.४.४९.३३५.
 ओदन्त १.१.१५.७१; १८.७२; ६.१.१०८.
 १७११९.
 ओद्भाव ७.१.१.२३१.
 ओद्घ १.१.४.५२.
 ओम् (अ.) ५; ५.२.५९.३८६; ६.१.९०.
 ७०; ९५.७६.
 ओम् (अ.) ६.४.७४.२०९.
 °ओम् (अ.) ६.४.७४.२०९.
 ओमभ्यादाने (पा. सू.) १.२.२७.२०३.
 ओरञ्ज (पा. सू.) ४.२.७०.३८७; ७१.२८७
 १४; ३.१५६. १११११२४; ३३७.
 ओरावश्यके (पा. सू.) ३.१.१०९.१६; १२५.
 २२१२२.
 ओर्गुणः (पा. सू.) १.१.३.३२; ४.१.१५५.
 २६३; ६.४.२२.१९३; ७.२.१०५.३१०.
 ओर्देशे ठञ् (पा. सू.) ४.२.१०४. १८११९;
 २१७.

ओल्स्जी (धा.) ८.२.६.३१२.
 ओश्रावय (वै. श.) ८.२.१२.४२०.
 ओश्रावय (वै. श.) ८.२.१२.४२०.
 ओषधि ४.१.३९.२१६; ४२. १२११४; ६.१.८६.
 १४१११७; २.४२.१२६; ४.१७१.
 २३३.
 ओषधि (प्र.) ५.१.११९.३१६.
 °ओषधि ३.३.१०४.१५३.
 °ओषधि ४.३.१३२.३२१; १२१२११३
 ३२२.
 ओष्ठ (प्राण्य.) १.१.९.६३.
 ओष्ठ (प्राण्य.) ४.१.५५.२२६.
 °ओष्ठ (प्राण्य.) ५.३.५७.४१६; ६.१.९४.
 ७६.
 ओष्ठस्थान १.१.५०. ३१३७७; ३.१०. १११०.
 २६७.
 ओष्ठ्य (पा. श.) ४.२.१०४.२१५.
 ओष्ठ्यपूर्व १.१.७२.१६३.
 ओष्ठ्यपूर्वग्रहण १.१.७२. ८१११५.
 १८३.
 ओस्त्र (प्र.) २.४.३२.४६१; ७.१.१२.२४५.
 °ओस्त्र (प्र.) ७.१.५४.२५८.
 ओसि च (पा. सू.) ७.१.१२.२४५.

औ

औ

औदपानी.

औ ७.१.१८.२३७; ३.११९.३३३.

औ १.४.१०४.३५१.

औकार १.१.५७.१३३; २.४५.२१३; ४.१०९.
६।६।७ १७।१७।१८
३५६; ६.३.५९. १६३; ७.१.
१८.२३३; ३.११९.३३३; ४.१.३३४.

औकार १.१.५०.१२०; १२१; ६.१.७९.
५३.

औक्थिक २.२.२९.२३०; ४.२.६०. १३।१६।
१९।२१

औक्थिक्य ४.२.६०. १५।१८।२१
२८३

औग्रसेन्य (मा. वि.) ४.१.११४.२५७.

औङ् (प्र.) १.१.४७.१३६; ७.२.१०७.३१२.

औकारीयत् ६.१.९५.७३.

औच् ३३.

औद् ७.१.१८.२३७.

औडुलोमि (मा. वि.) ४.१.८५.२३७.

औडुलोम्या ४.१.७८.२३०; २३१.

औढीयत् ६.१.९५.७३.

औगादिक (पा. श.) २०; ३६; १.१.५६.१३६;
१३९; ५८.१५४; २.४.१६३; ३.१.२५७;
३.१.८७.६५; २.११५.१३९; ३.१.१३३;
६.४.२४.१६५; ७.३.५९.३३२.

औत् (पा. सू.) १.१.४७.१३६; ६.१.९३.
७३; ७.३.११६.३३२; ११९. १५।१५
३३२.

औत् ६.१.८७. ५।६।७।७

औतोमशासोः (पा. सू.) १.१.१.१२; ६२.
१३३; ६.१.४५.३०.

औत्च् २३.

औत्तरपदिक (पा. श.) १.१.५६.१३७; ६२.
१६१; ४.१.२९. १६।१९
१९।१९

औत्तराधर्ष २.१.५१.३६३.

औत्तरार्धिक ४.३.४.३०३.

औत्तराह ४.२.१०४.२६२; २५३.

औत्तराह ४.२.१०४.२६२.

औत्त्व १.१.४७. १।१।६; ५१. १५।१५।१६।१७
३२९

३.१.२५४; ४.२.३०८; ५.३.१०.१५।
१५।१६; ६.१.८५.६५; १०८.१८; ३.
११२.१७५; १७६; ७.१.३४. २३।२४
१।१।१।२।२ २५४; ७.२.६७; ८.४.३०; ९.
२७६; २.१०७. १५।१५; ३.११६.३५३;
११९. १५।१८।२।१।२।१।२।३ १
३३२; ३३३.

औत्त्व ७.१.७४.२६७.

औत्त्व १.३.११.२७३; ४.२.३०६; ३०८;
५.३.१०.४०४; ७.१.९६.२७५.

औत्त्वप्रतिषेध ७.२.१०७.३१५.

औत्सर्गिक ४.१.१६१.२६२; २.६६. ११।१२
२८६

औत्सी ३.१.३.९; ४.१.१६.२०८.

औदपानी ४.१.१५.२०८.

औदमेघ ४.१.७८.२२९; २३०.
 औदमेघय ४.१.७८.२३०.
 औदमेघ्या ४.१.७८.२२९; २३०.
 औदमेघी ४.१.६५.२२६.
 औदवाहि १.१.५७.११२१.
 °औदादेश १.१.५९.१५७.
 औदुम्बरि २.४.५८.४८९.
 औदुम्बरी ६.३.१११.१७५.
 औद्दालकाशनी २.४.६६.४९६.
 औद्दालकि २.४.६६.४९६.
 औपकूल ४.३.५८.३१०.
 औपगव ११११; २३; ३०; १.१.१.१८१९८;
 २१.७८; ५०.१२५; १२५; ३.३.२६२;
 ४.२.३१०; २.१.१.३६५; २.३.४०८;
 ३.१.४२१; ४.१.९३.१३१२१; १६५.
 २६७; ६.१.८७.२१२१; ९१.७२; १५८.
 १००; ७.२.११७.३१२; ३.१०.३२३.
 औपगवक ४.२.७.२७३; ३६.२७९.
 औपगवत्व ६.१.१५८.१००.
 औपगवत्वक ६.१.१५८.१००.
 औपगवार्थ ६.१.९१.७३.
 औपगवि ४.१.६०.५१२; २१२६; १६५.
 २६७; १२१७.
 औपगवी १.४.२.३०९; ४.१.९३.२७७; २१५.
 २०.
 औपगवीभर्तृ ४.१.९३.२२९.

औपगवीय १.१.७३.७१९; ४.१.९०.२४३;
 २१२६; १६५. १३१७१७.
 औपदेशिक (पा. श.) १.१.२२.७९; २.१.०.
 १९३; १८. १९९; २००; ४३.२.१५;
 ४४.२.१६; ४८.२.१३; २.४.२६.४७९.
 औपधेय ५.१.१३.२१५१.
 औपमूल ४.३.५८.३१०.
 औपरिष्ठ ४.२.१०४.२२२.
 °औपरिष्ठ ४.२.१०४.२२२.
 औपवस्त्र ५.१.९७.२६०.
 औपसाल ४.३.५८.३१०.
 औपश्लेषिक ५.१.९६.३६९; २.४५.३८१; ६.
 १.७२.५९.
 औपाध्यायक ४.२.१०४.२१५.
 औपानह्य ५.१.२.३३७.
 और्दायनी ४.२.९९.२२२.
 और्ध्वदेहिक ४.३.६०.३१३.
 और्ध्वदामिक ४.३.६०.३१३.
 औत्क ४.२.१०४.२१७.
 औत्क्रीय ४.२.१०४.२१७.
 औत्कव्य ४.२.४५.२१९.
 औत्कखल ४.३.२५.७७.
 औश ७.१.२१.१८१७.
 औशन ४.२.७.२७५.
 औशनस ४.२.७.२७५.
 औशिज (मा. वि.) ४.१.१२०.२५८; ६.१.
 ३७.३३.
 औशिजवृन्दारिका ६.३.३४.१५३.

औस्व

इं०

औस्वीयत्

औस्व ७.१.२१.२२७, २१७१९।१०.

औषध १.३.५८.२१८.

औषिक ७.३.५१.३२९.

औष्ट्र ४.२.१०४.२९६; ३.१२०.३१८.

औष्ट्रकी ४.३.१५५.३२५.

औष्ट्रथ ४.२.१०४.२९६; ३.१२०.३१८.

औष्ट्रिका ४.३.१५५.३२५.

औस्वीयत् ६.१.९५.७६.

ॐ क (जिह्वामूलीयः)

ॐ क० ८.३.३७.४३१; १।५।५।७
४३२ .

ॐ प (उपध्मानीयः)

ॐ प ८.३.३७.४३१; १।५।५।७
४३२ .

क (वर्णः) ३२.१३९.१३२.

क (देव.) ४.२.२५.२७५.

क (शब्दः) ४.२.२५.२७५.

क (षणः) ६.१.१३५.१२; १२; १३; ७.१.
११.३३५; २.१०२.३१३; १०७.३१२.

क° (वर्णः) १.१.८.६०.

क (वर्णः) ६.१.१३५.१२.

क (प्र.) ११११; १.१.२७.२६; १६१२२; २९.
११; ५६.१३८; ४.३. १११९९१२०
३.१.७.१५; २६.३२; ३२.१२; १३५.
२१; १३७.१२; २.१. १६१९१९०१३३
१३१५; ३.१७; १७; ४.८२७
२११०१; ३.१३.१२; ८३.१५१; ४.२.
४५.२८१; ६.१.१२.१७; ३.४२.१५५;
४.१.१०८; ८.२.५५.४०९.

क° (प्र.) १.१.२७.२६; २९.११; ३.२.७७.
१०८; ७८.१०९.

क (प्र.) ५.२.३३.३७७.

क (आदे.) ४.२.२५.२७५.

कंयु ७.१.१.२३६.

कंस (मा. वि.) ३.१.२६.१७; १४१४१५१
२११२१२१; २.१११.११९.

कंस° (मा. वि.) ३.१.२६.१७.

कंस (गृहो.) १.१.६१.२१; ४.१.१.१९०.

कंसक ३.१.७.१२.

कंसपरिमृज् ७.२.११४.३१३.

कंसपात्री १.३.१.२५८; ४.१. १३१९६
३२६; ५.३.४२.४१०.

कंसभक्त ३.१.२६.३६.

कंसवध ३.१.२६.३७.

कंसिकी ३.१.३. ७१११.

कंसिय° १.१.६१. १०११९.

कंसियपरशद्वययोर्यञौ लुक्च (पा. सू.)
१.१.६५.१५९; ४.१.१.१९०.

कक् (प्र.) ४.४.५९.३३२.

ककार १७१२१२३; २११२२; ११; ३२; १.१.
१.३७; ३. ६११९८; ३.१०.२६१; ३.१.
९.२०; १३.२३; २७.३७; ८३.६३;
२.१३९. १२१९६; ४.१.९८.२५३; ६.१.
४५. १११११; ३.३७. १६१९६; ७.२.१०२.
३१३; ३.४४.३२३.

ककार° ३०.

ककार १.१.४६.११३; २.१.३११९; ३.२.
१३९.१३२.

ककारमात्र ७.२.१०२.३१८.

ककारलोप ८.२.२२.४०८.

ककारवत् ७.२.१०२.३१८.

कठवृन्दारिका ६.३.२२.१५३.

कठान्तेवासिन् ४.३.१०२.३९६.

कठी ६.३.३५.१५५; २२.१५३.

कठीता ६.३.३५.१५५.

कठीत्व ६.३.३५.१५५.

कडारादि (ग.) २.२.३८. २३३२२.

कडेर (दे.) ४.१.१७५.२३०.

कण (धा.)

कणिता १.१.६.५६.

अकणीत् ७.२.३.२८०; २२१.

अकणीत् ७.२.३.२८०; २२१.

अकणिपम् १.१.६.५६.

अचकाणत् ७.४.३.३१६.

अचिकणत् ७.४.३.३१६.

कणि (पा. श.) ५.३.५५.२१३.

कण्टक १.४.५०.३३३; २.२.८.२१३; ११.

२१३; ३.१.८०. २०१२१; ४.४.८३.३३५

१३; ६.१.१७.२७.

कण्टक १.२.३९.२१२; ३.३.१८.१२८; ४.

१.९२.२२५.

कण्टकवत् १.१.२६.११३.

कण्टकिन् ५.२.९२. १८१२६.

कण्ट (प्राण्य.) १९; २७; १.१.९.६९; २.३०.

७१०११२; ७.३.५०.३३८.

कण्टस्थान (पा. श.) १.१.५०.१२०.

कण्टेकाल २.१.६९.२०३.

कण्टेस्थ २.२.२२.२३३.

कण्डु (रो. वा.) ३.१.२७. १११११११२।१२.

कण्डू (रो. वा.) १.१.५८.१५२; १५३; ३.१.

२७.३७; ३८; ६.१.६५.२२.

कण्डू (धा.)

कण्डूयति ३९; ३.१.२७.३८.

कण्डूयेत् ३९.

कण्डूचियिपति ६.१.३.१६.

कण्डूति १.१.५८.१५२.

कण्डूयति (पा. श.) १.१.५८.१५२; ६.१.

६५.३३.

कण्डूया १.१.५८.१५२.

कण्डूयित ११; २.१.१.३६२.

कण्डूादि (ग.) ३.१.२७.३७; ३८; ११.७५

८११९; ६.१.३.१६.

कण्व (ग्रं. का.) ४.१.१८.२१०; ६.१.३७.

१६; ३३.

कण्वचिकीर्षा ३.१.१२.२५.

कण्वशब्द ४.१.१८. १०१०१०.

कण्वादि (ग.) ४.१.१८.२१०; १५१.२६२;

१६५. १६१७।१७।१८।१९

२६७; २.१०२.

कण्वदिभ्यो गोत्रे (पा. श.) ४.१.१८.२१०;

१५१.२६२; १६५.२६७.

कण्वदिवत् ४.१.१५१. ५१२.

कण्वदिवद्भाव ४.१.१५१.२६२.

कत ४.१.१८.२१०.

कतपर्यन्त ४.१.१८.२१०.

कतम (स. ना.)

कतमः ३.१.१. १३.

कतमा ८.१.१२. १०११.

कतमत् ६.१.६९. १५.

कतर (स. ना.)

कतरः ३.१.१. १३; ५.३.६६. २१८.

कतरेण १.२.६३. ३३१.

२३.१८; ५.१०९; ६.१११; ३।५
 ८.११३; ११.११३; १।६।१०।१३।१८।
 २०; १४.११३; १.१५; १८.११६; १९.
 ११७; ११८; २४.१२१; १।१५।१८।
 २३।२४; १६; १।१२; १२७; २५.१२८;
 ; १२३; १२५; १२७; २५.१२८;
 २८.१२९; २९.१३१; १३२; १३३;
 ६।२२
 १३४;
 ३.१.१४०; १७।२२; १७; ३.१४।
 १६; १.१४०; १४८; १२.१६।२५; १३.
 ४४९; २०.१४३; ३७.१४९; ४२.१४९;
 ४६.१४९; ५०.१३।२३; ५२.१४९; ६५.
 १६।२१।२५; ६७.१४९; ६९.१४९;
 १७०;
 ४.१.१७२; २६. ८।१०।१७।२३; ३५.
 ४८३; ४९.१४९; ५४.१४९; ५६.१४९;
 ११ १५।२०।२२।२४।२६ ८१.
 ६२.१९०;
 ६।१०।१२ १४ १०।२६ १५
 १६७; ८५.५०८; ५०९; ५०२;
 ३।१.१.३; २. ३।१६ ६।२३ १७
 २ १५ १३।१४।२४ १।२५ ८.
 १५।१७।२१ ३।१४।२६ १८।२३।२५
 १६; १७; १८; १९;
 १२; ११.२१; १३.१०; १५.२५; १९.
 ६।११।२१ १४।१७।२१ १४।
 २७; २६.३१; ३२; ३३
 १५।१६ ३३ १३।१५।१६।१७
 ; ३५; ३६; ३०.
 २४ १।७।२१।२५ २।७ ३६.
 ३६; ३१. ३०. ३२. ३३.
 १२।२४ २।१४ १५ ३।१६।
 ४६; ४६; ४०. ४७; ४३. ३।१६।
 २० ५।१५।१८।२०।२२ १२.
 ; ४४. ५२; ४६. ५४;
 ५८. ५६; ६७ ५६; ५७; ५८; ७१.
 १४ १३ १४ १५ १६ १७ १८ १९
 २०; ७१. ७२; ७९. ८२; ८०. ८२; ८३.
 ८६; ८७. १४. १९ १२।१३ ६६; ९१.
 १६; ८७. १४. १९ १२।१३ ६६; ९१.
 ७६; ९३. ७५; ९४. २।५।२५ १०।२४
 ७३; ९३. ७५; ९४. ७६; ७९;

५।१५ २२ ११२. २५; १२५. २६; १३१.
 २४ ६०; १३५. ६२;
 २. ५२. ५।६।११ १०४; ५३. १०६; ८३. ३।८।
 १३ १३।१४. १३१. १११; १०९. ११५; ११०.
 १०।१२ ११८; १११. ११९; ११४. १११. १११;
 ११५. १२०; १२४. १२६; १२७; १२७.
 ११० १२९; १३५. १३१;
 ३. १. १३।१८ १४।१६ २०।
 २१ ११. १४ १२. ६।७।७ १८. १२;
 ; ११. १४; १२. १४; १८. १४;
 २३. १२९; ८३. १५१; ९५. १५२; १३२.
 १५८; १३३. १८।२५ १२।१३।१७;
 १६१. १६५; १६६;
 ४. १. १६८; २. १६९; १७०; २१.
 १२।१९।२० १८।१८ २१
 १७२; २४. १७३; २६. १७५;
 ३२. १७५; ३७. १७६; ४१. १७७; ६७.
 २६।२८ २२ १२।२० १७
 १७८; १७९; ६९. १८०; ७९. १८२;
 १८३; ८२. १८३; १०२. १८६; ११०.
 २।३
 १८७;
 ४. २. १. १९०; १८।२१।२२।२४
 २२ २० १९।२१ १९ १।७।११
 १।६; १।८; १।९; ६. २०१; २०२; ७.
 २०३; १०. २०३; १३. १६।२३; १४. २०६;
 २।३; १५. १९; १७. १४ २०. २१९;
 २०७; १५. २०८; १७. २०९; २०. २११;
 २२. १९; २७. २१२; २१. ३३; ३४. २१।२२;
 ३६. २१५; ४८. २।२३ ६।१४ १०
 ५४. २२३; ६३. ३।२।२६ ७८. २।२११;
 ७९. १५।१७।२० ८३. ३।१८ ८७. २३८;
 ८८. ३।५।७।१५ १९ १।७ १।७।
 १३।२५ १२. ६।११।२० १८।१८ १३.
 २४. १३।१५ २४. २४. २५. २५. १८.
 २५. १०. २५. ११. २५. १२. १२. १२.
 २५. १४. २५. ११. १५. २६. १५. १५.

१३२४ ३१८ ४७१४१६ २४.
 ; १९२; १९३ ; २४.
 १५१६ १०१०१२ ४२.
 १९४; ३४. १९५ ; ४२.
 ११९९ १३१५२३ ; १९८; ४५.
 १९६; १९७ ; १९८; ४५.
 १४१६ ४७. ८१० १४१९ १४१९
 १९८; ४७. २००; ५२. २०२; २०३
 ११ ; ५६.२०४; ६२. २०५ ; २०६ ;
 २०७; ६६.२०८; ७४.२०९; ८७.२११;
 २१२; ९३.२१३; १०६. २१५; १२१.
 १७ २१६; १३५.२२३; १६६. १४०. १७१९८
 १९ ; १४१.२२५; १४३.२२५; १४९.
 २११ २२८; १६१. २३१; १६३. २३२
 १९ ; १७१. २३३ ;
 ७.१०.१. २३६; २३७; २३८; २३९
 २.२४१; ३. ६१९११५१५ ६. ८२३
 २४ ; २४४; १०. ७१० ; ११.२४५; १२.
 ६१० ; १३.२४६; १८.२४७; २३.२४९
 १२ ; २५.२४९; २७. ११११५ ; २८.२५१; २८.२५१;
 ३३.२५३; ३७.२५२ ; २४६; ५४.
 १०११२ २५९; ५६.२६०; ५९.२६२; ६२.
 २६२; ७२.२६७ ; २६४; ७३.२६५;
 ७४.२६७; २६९; ८०.२६८; ९६.
 २७३; ३१० २७४; २७५; २७६; १०२.२७७;
 २.३.२७९; ७१९१२४ ८. १३१९८
 १९ ; २८३; १०.२८५; २६.२८९; ३६.
 २९३; ३६७८८८ ३७. २९२२ ४४.
 ७७ २९५; ५८.२९७; ५९.२९७; ६२.२९८;
 ११२; ६७. १९११९ ; ३०१; ८२.३०३;
 ८४. ६६११० १७ ३०४; ८६.३०४; ९०.
 ३०५; ९१. ३०५; १०६.३११; १०७.
 ३१३; ११७.३१५;
 ३.१. १०१५ ३१७; ३३३८; ४.
 ३१९; १४. १९१२१ ३२१; ३१.३२२;

४४.३२३; ५१.३२९; ५४.३३०; ५५.
 २१२३ ३३०; ५९. १९१२१ ५१०
 ३३०; ५९. ३३१; ६१. ३३२; ७७.
 १०१११ ३३४; ८३. ३३५; ८५. २३२५
 १११११५ ३३७ ; १०७.३४०; १०८.३४०;
 १२०.३४३;
 ४.१.३४४; ३४५; ५५.३५२; ६१.
 ८१४ ३५४; ६७.३५६; ८३.३५८; ९१.३५९
 १३ ; ९३. १८२२ ; ३३. ३६०;
 ८.१.१.३६१; १९१२४ २१३ १२
 ४.३६५; १२१३१७ ३६६ ; १२. २१३ ; १७.
 ३७२; १८. १५१२२ ४७. ३१६९;
 ५१.३७६; ५५.३७७; ३७८; ५६.३७८;
 ६६. ७८८१९ ७०.३८१; ७१.३८२; ७२.
 ३८२; ७४. ३८६;
 २.१.३८५; ६.३८९; १९१२६ ३
 ७. १९८ १४११५ ३९५; ८. ३९५; ११.३९६; १५.
 ३९६; २५.४०२; ५६११५ ३८.४०५;
 ४२. ४०६; ४०७; ४६.४०८; ४८.४०८
 ४२ ; ६२.४११; ६९.४१२; ७२.४१३;
 ८०. ४१२३ ; ८६.४१८; ८८.४१९;
 ९२.४२०; १०६. ४२१; १०८. १२११३
 ३.१.४२४; १५. १२१२१३ ; १७.
 ४२७; ३२.४२९; ३७.४३१; ५८.४३९;
 ५९. १७२०१२३ ; ४३१; ६५. १६१२०
 ४४३; ६७.४४३; ७२.४४३; ७४.४४४;
 ८२.४४५; ८८.४४७; ९१.४४८; ९७.
 ७८ ; १०८.४४९;
 ४.२.४५३; ३.४५५; १३.४५६; १४.
 ६१२३ ४५७; १५.४५८; १६. १९१२१ ४५८; २८.
 ४६०; ३२.४६१; ३६५; ३५.४६२; ३८.
 ४६३; ६८. १६२४

क वीर (वन.) ४-३-१६६-३३८.
 करिष्ठ ६४-१५४-२२६.
 °करिष्ठ ६४-१५४-२२१.
 करिष्यत् २७.
 करोतियुक्त ३-१-८-२६१२७ ; १९.
 करोतिविशिष्ट ३-१-७-१५.
 करोत्यर्थ ३-१-२६-३२.
 कर्क १-२-७१-२५१; २-२-२९-४३३.
 °कर्कन्धु° ६-३-६१-५१७१०.
 कर्कन्धुहन्धुफल ६-३-६१-१२१३.
 कर्कन्धू ४-१-६६-२३७; ६-३-६१-११३.
 °कर्कन्धू ६-३-६१-१६९.
 कर्ण (प्राण्य.) १-१-१-१०; ५६-१३६; २-५९-२३०; २३९; ३-२-२५९; ६२-३७१७।
 २१ ; ५-५१; १३-९९; ४-२-२-२७७; ३-२-३०४.
 °कर्ण° (प्राण्य.) ४-१-६०-२२९.
 कर्णपुत्र ६-३-७३-१६९.
 कर्णैजय २-२-१९-१९८; ३-१-९२-७३; २-१३-९९.
 कर्णो वर्षलक्षणात् (पा. सू.) १-१-६३-१६६.
 कर्तारि कर्मव्यतिहारे (पा. सू.) १-१-२३-१९;
 ३-१-२-२७७; ३५-२८४; ७८-२६३; ७-२-८-२२९; ८-३-८७-४३६.
 कर्तारि कृत् (पा. सू.) ३-४-६९-११११४ ; १२०; १२१.
 कर्तारि चर्षिदेवतयोः (पा. सू.) ३-४-६७-१७८.
 कर्तारि भुयः खिण्णु वखुकत्रौ (पा. सू.) ३-२-५६-१०५.
 कर्तारि शष् (पा. सू.) १-१-२७-१८६ ; २-२-३-१०८ ; ३-१-३३-१६६ ; ६७-५९ ; ९०-७९.

कर्तव्य १३१७३१७३२३ ५५ १७ ३१५१७ ;
 १९ ३१२२ २७ २३ २८ ३६१६ ५१
 १५ ; १५ ; १६ ; १९ ; २० ; २१ ; २२
 २६ ५१५१५५१६१८१९८ १०११११८
 ;
 २३ २ ५१२० १७१९१२१२४ ;
 २६ ; २६ ; ३० ; ३५ ;
 १११११३ २१२१ ; ३० ; ३५ ;
 १११११३ २१२१ ; ३० ; ३५ ;
 १०१११० ३० ; २४ ; ३७ ;
 २२ १७२४ १८ ; २१ ; ५१ ; ४५ ;
 २३ २३ २ १८ २५ २४ १५
 ; ५३ ; ५५ ; ७५ ; ५७ ; ५८ ;
 ११ २०११२५ १८ ७८ ; २० २१
 २४ ११११११११ २५ २५ २३ २३
 ५१ ०१२४ ११८ ११२२ २
 ८० ; २१ ; ८३ ; २४
 ११ २७ २१२१ ६११११११२४
 ८३ ; २७ २६ ;
 २८ १९१२०१२० ; २९ २०२३ ३६
 ५० ; ३७ ७१८ ११११६ १०
 ९३ ; ३७ ९४ ; ३८ ९४ ; १५ ३९
 १२१३ २०१२५ ३ ४४ १०५ ५५
 १९ ; १९ ; १०० ; ४४ १०५ ५५
 ११४ ; ४७ २१२४ ७७ १२७
 ५० १०१२२६ ३० ५१ ३५१७
 १२७ १२९ ; ५६ १३५ १६१११६
 १३८ १०१६१२२ १२१ १२१
 १०० ; ५७ १२ १२
 १३१२ २१ ४४ ५८ २५ २४
 ; १२७ ; १२८ ; ५८ १५१ ; १५२ ;
 ५१२५ १११११४ १२१५१९
 १५३ ; १५४ ; ५९ १५६ ;
 ६० १५८ ; ६१ ११२०१२३१२३ ११५१
 २१२१२२ १५९ ; १६०
 ; ६२ १६१ ; १६२ ; ६३
 १६५ ; १६६ ; ६५ १२१११११९
 १७० ; ६७
 ७८८ १११११० ६८ १७५ ; १७६ ;
 १८१३ ; ६९ १७९ ; ११११ १२३
 १८० ; ७० १५०
 १८१९ ; १८१ ; ७२ १८१ ; १७
 १८५ ;
 १८६ ; ७४ १९० ;
 २-१-१९१ ; ४-१-२३ ; १०-१९७ ; १८
 ५११५१५ १५ १०१२१३ ;
 २०० ; २२-२०५ ; २७ २०२ ;

२।६।६।८।२३ ; २८.२०५; ३२.२०८;
 ८.१३।१७।१९ ; ३९.२१२; ४१. २०।२२।
 २३।२४ १०।११।११।११।१२।१३।१३।१४ ;
 ४८.२२३; २२५; ६३.२३९; ६४.२३५
 २५ १।७।११ ७ १९
 ; २३५ ; २३७; २३८;
 ३.१.२५४; २।२३ ३।५।९।१२।१२
 २५९ ; २५९ ; २५९ ; २।१।१।१२
 २६७; १०. ११।११ २७६; ११. १०।२।४।
 २६ ; २७३; १२.२७४; २।९।२०।२२
 ; १७।१९।२१।२५ २।२।१० २७६ ; १४.२७३;
 १८।१८।१९ २७८ ; १५.२७८; १९.२७९; २१.
 २।६।८।१०।१३।१६।१८।२० ; २९.२७२;
 ५८. १७।१८ ; ६०.२८५; २।६।१५।१५ ;
 ६२.२८९. ७८.२९३; ८९.२९५; ९३.
 २९६;
 ४.१.२९६; ९।२०।२१ १।५।१४।
 २२ ५।१०।२४ २३ २।९।१०
 ; ३०० ; २.३०९; ३१० ;
 ३.३१४; ९.३१५; १३. ५।१५।१५ १२।
 १२।१७ ; १४. ३।४।५।५ ११
 ; १४. ३१९ ; १८.३२०; २१.
 ३२१; २३.३२३; २४.३२६; ३२।७; ३२.
 १८।२१ १७।१९।२४।२६ ५२.
 ३३०; ५१. ३३४ ;
 २।८।१२ २।१२ २२ २३ २४
 ३३७ ; ३३८ ; ५४.३३८; ३३९; ५९.
 १२।२०।२३ ; ६०.३४२; ६३.३४४; ६५.
 ३४४; ७४.३४४; ८४.३४७; ९९.३४९;
 १०१. ३।८।११।११।२।२।२२ १७।
 ३५० ; १०८.३५१
 १९।२०।२१ २ १७।
 ; १०९.३५५; ११०.३५६
 २।२।२३ ८।१३।१४
 ; ३५७ ;
 २.१.१. १२।१७।१८ १६ १६
 ३५९ ; ३६३; ३६५;
 ३६८; ३७०; ६।९।१२।१५ २।७ १८
 ३७१ ; ३७२; ३७४; २.
 १२।२० १४।१८ २१
 ३७५ ; ३७६; ३.३७७; ४.३७८;

१२.३८०; १८.३८२; २४.३८३; ३०.
 ४।१८।१८।२२ २५
 ३८५ ; ३१.३८५; ३६.३८८;
 ४।११।११ ५
 ३८९ ; ४१.३९१; ४३.३९१; ५१.
 १३ १२।१२ १७।१७
 ३९५; ५५. ३९७; ५७. ३९९; ४००;
 २१।२२ ४।१३।१४।२।२६
 ६०. ४००; ४०१ ; ६७.
 ४३२; ६९. १०।१७।१८।१९
 ४०२ ; ४०३;
 ४०४; ४०६;
 २.३. २१।२१ १४. ११२ २४. ११।
 ४०७ ; १४. ४१५; २४. ४२०
 १८ १५ १५।१६।१८ ३।३
 ; ४२३; ४२४ ; ४२५; ४२७;
 ३६. ४३७; ४३८ ;
 १ १९।२१ १६।१६।१६।
 ४४१ ; ४४३
 १७ ; २. ४४३; ४४४; ४. ४४५; ८. ४४६;
 १२. ४४८; १३. ६।१६।१८।१८ १२।
 ४४९ ; १६. ४५०
 १३ ; १७. ४५१; १८. ४५२; २८. ४५५;
 ३६. ४५८; ३७. ४५८; ४६. ४६१; ५०.
 १९।२०।२४ ४।७
 ४६३ ; ६५. ४६७; ६७. ४६८; ६९.
 ३।९।२३
 ४६९ ;
 ४. १. ४७३; २. १३।१८।१८ १२।
 ४७३ ; २०. ४७९
 १२ ; ३२. ४८०; १७. २४।२४ ४
 ४८१ ; ३३. ४८२;
 ३४. ११।११।२१ २४ २४
 ४८२ ; ३६. ४८४; ३७. ४८४;
 ५६. ४८८; ५८. ३।५।७
 ४८९; ६२. ४९०; ६४.
 ४९३; ७०. ९।१८।१८ ११
 ४९४ ; ७७. ४९४ ; ७७. ४९५; ७९.
 १८।२० ८१. ४९६; ८३. २०।२१ ४९।
 ४९५ ; ८१. ४९६; ८३. ४९८; ४९९;
 ८५. २।६ २।११।१३ १२
 ५००; ५०१; ५०२ ;
 ३. १. २३।२३ १२।२० ७।११
 २३२ ; २. ४ ; ५ ; ३.
 १८ २७ १ १५।२७ १।११।१८
 ६; १० ७. १३ ; १४ ;
 २१ ३ २८।२८ १ २
 ८. १६; १७; १८ ; १९; ९. २०; ११.
 १७ १७।२४ १७. २६; १९. २।२१
 २५ ; १७. २६; १९. २।२१ ; २१.
 २५ ; २२. १४।१७ २७. ३४; ३७;
 २६; २२. २९ ; २७. ३४; ३७; ३८;
 ३०. १३।१९ ३१. ११
 ३९ ; ३१. ४०; ३३. ४३; ३४.

१२।१४ २।५ १२।१२।१३ ११ ११
 ४०.२७; ४३. ३।८।२३ १६ १७
 ३।७।१० ५।५; ५२.२३ २५ १३।२१।
 २१ ५ ७८. ६।२।२१ १९. १९
 ; ६०; ७८. ६।२।२१ ; ८०. १९
 ६२; ८५. १७ ८७. २३; ९१. ८९.
 ७०; ९०. १८; ३।३; ९१. ८।७२;
 २।८ ३० ३।३।१६ २१।२२ ; ९४.
 ७३; ९२. ७५;
 २३।२६ ; ९६. १७ ९७. १२; १०६. १९;
 १०७. ८४; १०९. २० २।५ ११२. १४;
 १२५. १६ १३१. ९०; १३२. २।७ १३४.
 १५।१५ ११ १३७. १२; १४०. १८;
 २. १. ५।८ २।१।२४ ११।१३ ; ५.
 १९ १२ १८; १९. १९; १५. १००; २१. १०१; ३८.
 १०२; ४८. १०३; ५५. १०४; ५७. १०५;
 ६०. १०७; ६१. १०८; ७८. १०९; ८३.
 १०; ८४. १२।१२ ७।९।१५
 ११०; ८४. १११; १०२. १११;
 १०७. ११५; १०९. ११६; १११. ११७;
 १२४. १२६; १२७. १२७; १२६. १२७; १२६.
 १३९. ११।१२।१५।१६ ; १५८. १३४;
 १७१. १३५; १७८. १३६; १८०. १३७;
 २. ३. ३।१३।१३।१३ २।२ १३. १३; १५.
 १२; १८. १।१५।२० ; १९. १४; २०.
 १२६; २१. १४; ४३. १४; ५६. १४;
 ५८. १५; ८३. १५; १००. १५; १०१.
 १५; १०७. १५; १२१. १५; १४७.
 १६; १६१. १६; १६२. १६;
 ४. २. १६; १६; १९. १७;
 २१. १७; १७. १७; १७. १७; ७७. १७;
 १७ ७९. १६; ८२. १।१०।१५ १।४
 ११।११ ६।१२।१४।१६।२३।२३ ;
 ; ११०.
 १. १ ५।१०।१०
 १८; ११४. १८ ;

४. १. १. १।१३ ६।७ ८ १६।
 २०।२२ १६; १६; १६; १६;
 ; १६; ३. २. १; ६. २. १; ७.
 ५।१।१४ २०; १३. २. १; १४. २. १; १५.
 ३।६।१०।११।१२।१२ ३।३।१।७।९ ;
 १६. २. १; १८. २. १; १९. २. १; २५.
 २१. २. १; ३४. २. १; ३८. २. १; ३९.
 २. १; ४८. २. १; ५४. २. १; २. १; ६०.
 २. १; ६३. २. १; ६५. २. १; ६६. २. १; ७८.
 २३०; १६।१७।२४ २. ३।२. १. ७
 २३०; २३१; २३२; ७९. २. ३;
 ८२. १।१९।२।२२ ३।३।१।७।१८ ;
 ८५. २. ३; ८७. २. ३; ८८. १।१०।१०।
 २२।२२ ; ९०. २. ३; ९२. २. ३; ९३.
 १७ २।७ २।३ १०।१३।१५।
 २४. २. ३; २५. २. ३; २५. २. ३;
 १५ ; १२८. २. ३; १३७. २. ३; १४७.
 ११।२।०. २. ३; १५०. २. ३; १५५. २. ३;
 २. २. ३; ३. २. ३; १०. २. ३; २१.
 २।७; २५. २. ३; २७. २. ३; २८. २. ३;
 ३४. २. ३; ३।१ ३५. २. ३; ४२. २. ३;
 १७ ; ५५. २. ३; ६६. २. ३; ७०. २. ३;
 ११. २. ३; २८. १; १०४. २. ३; २९. ३;
 १४१. ३. ३;
 २. १. ३. ३; २. १. ३. ३; ३. ३. ३;
 ५. ३; २४. ३. ३; ३४. ३. ३; ५८. ३. ३;
 ६६. ३. ३; १०४. ३. ३; ३. ३;
 १२०. ३. ३; १२७. ३. ३; ३. ३; १३१.
 ३. ३; १३२. ३. ३; १४०. ५।११।१४।१४
 ३. ३; १६६. ३. ३;
 ४. १. ३. ३; ५।७।७ ५।८।८
 १४०. ६।१०।१२।१२।१२ ;
 ५. १. ३. ३; ६. ३. ३; ७. ३. ३; ९.

१०.१२०; १२१; १५.१२३; २०.१२७;
 १३३. १३१३१३; ४.९. ११०१११३;
 २६. १२१३।२०।२२।२३; १६।७।११।
 १६।१७; ६७. ९।११।१८।२३; १।२।१७
 ८।१०।११।१८।२१; १७९; २२।२२; १८०
 ११।११।११।१३।१३।१५। २३। २३।२४;
 १।२।६।६;
 ५.१.३७.६।६; २.८७.३९३;
 ६.१.२०७.११७;
 ७.२.२७.२८७; ३६. १८।२१।२३;
 २१३;
 ८.१.४.३६५; ५१. ३।६।११।१३;
 ३९०.

कर्तृ° (पा. श.) १.२.४५.२।७; ३.१०.२७०;
 २.१.३२.३६६; ३.३.४४१; ६५.४६७।
 १।५।८।९।११।१३।१३।१८।१८
 ; ३.१.
 २२. ५।५; २६.१९; ८५.६५; ३.१२७.
 ३।६।७.

°कर्तृ° (पा. श.) ३.१.८५.६५.

कर्तृकरणयोस्तृतीया (पा. सू.) १.१.२३.२१;
 २.२.१८.४५२.

कर्तृकर्मणोः कृति (पा. सू.) २.२.८.४१३; ३.
 २.८३.११०.

कर्तृग्रहण १.३.१२. २।२।२।२।२६; २७५;
 १. ७।९।११।१८।१९; ३.७८. १८।२३;
 २.३.७१. १५।२०; ३.१.१८.२६; ४.६७.
 १७७.

कर्तृत्व १.३.१. १५।१७; ६७.२१३; ४.२३.
 २०।२५; ३।६।१४।१५।१५।२१।२२; २.

३.१.४३९; ३.१.४८. ११।११; ५५; ५२.५५;
 ६७.५८; ८७.६७; ४.६७.१७६; ७.३.
 ६१.३३२.

कर्तृत्वनिदर्शन १.४.२३.३२३.

कर्तृनिर्देश १.४.१७.३४९; २.३.९.४२७.

कर्तृपौर्वकाल्य ३.४.२१.१७२.

कर्तृप्रतिषेध ३.३.१९.१२५.

कर्तृप्रत्यय ३.१.२६. ३३; ७.३.६१.३३२.

कर्तृभाव १.४.२३.३२४.

कर्तृभूत ३.१.८७.६६.

कर्तृभूतपूर्वमात्र २.३.६५.४६८; ३.१.२६.
 ३९.

कर्तृभेद ८.१.५१.३७७.

कर्तृयुक्त ६.१.१९६. ११।१३.

कर्तृलक्षण ३.२.१२६.१२९.

कर्तृवचन २.२.२४.१२५.

कर्तृवाचिन् ३.१.६७.५७.

कर्तृविशिष्ट ६.२.१३९.१३५.

कर्तृविशेषण ३.१.१०५.१३; ८.१.४.३६५.

कर्तृवेदना (पा. श.) ३.१.१८. १०।११।१३;
 २६.

कर्तृशब्द १.४.२३.३२१.

कर्तृसंज्ञा १.४.१.२६; २५.

कर्तृसंज्ञा १.४.१. २३।२५।२७; १।२; २१।
 २१; ३००; ३०२;
 ; ३०३; २३.३२५; ५४.३३२.

कर्तृसंज्ञापूर्वक १.४.१.२१९.

कर्तृसदृश ३.३.१९. २१।२२.

कर्तृसाधन १.२.६४.२१६; ३.१. ५।१३।१५; ३.
 १.१. १३; १०५.१३; ४.१.३.११८; ७.
 १.६१.३३२.

कर्तृसामान्य ८.१.५१.३७७.

२०।२२, ३।८, १००.३३८; १३.३८८
१४; ७.१.६८.२६२.

कर्मप्रवचनीयसंज्ञा १.४.५९.३१९; ५६.
३३०.

कर्मप्रवचनीयसंप्रत्ययार्थ ६.१.७४.५१.

कर्मवचन २.२.२४.४३५; ४३५.

कर्मवत् १.१.४४.१०६; २.३.५.४१५; ३.१.
८७. १।८।१०।११।१६।१७।१८।२।२।२५;
२३।२३ ४।११।१५।२०

कर्मवद्भाव ३.१.८७.६६; १।१।७ १६; ६६.

कर्मवद्भाववचन ३.१.६७.६६.

कर्मवद्भाववचनसामर्थ्य ३.१.६७.६६।९.

कर्माविशेष २.३.१.४३६; ४३९.

कर्मविशेषक ३.१.७.१२.

कर्मविशेषकत्व ३.१.७.१३; २२.२३.

कर्मव्यतिहार १.३.१२.२७७; १४.२७७;
२७८; ४.२.३०१; ३.३.२०.१२३; ४३.
११३; १३९; ४.६९.१३४; ८.१.१२.
३७३; ३.८७.४३६.

कर्मव्यतिहारादि १.३.१४.२७८.

कर्मव्यतिहारणव् स्त्रियाम् (पा. सू.) ३.३.
२०.१३६.

कर्मसंयोग २.३.३६.४५८.

कर्मसंज्ञ ३.१.२६.३१२.

कर्मसंज्ञा १.१.२३.८३; ८२; ४.१. १४।१६।
१८।२० १।२ ११।१९।२३ ४
; ३००; ३०२; ३०३; २३.
३२३; २७.३२६; २९.३२९; ३२.३३१;
४९. ११।२२ ३।३
३३३; ५०.३३३; ५१.
१।२।१।१।२ ३।३
३३६; ३.१.२६.३१०; ८.१.
५६.३७८.

कर्मसंज्ञाप्रसङ्ग १.४.२३.३३३; ३३४; २९.
३२६.

कर्मसमानकर्तृकग्रहण ३.१.७.१३.

कर्मसमानकर्तृकग्रहणानर्थक्य ३.१.२२.२९.

कर्मसाधन १.१.५७. १३।१४ १७।१८
; ५८. १७।१७।
२३।२३ ; ३.१.२५७; ४.३. १४।१५
११.३५९; ५१.३३३; ३.१.१.३०; ११२.
२।९
२६; ५.१.१३.३४२.

कर्मस्थक्रिय १.३.६७.२९२; ५.३.५५.४१५.

कर्मस्थक्रिया ३.१.८७. १६।२४
६६.

कर्मस्थभावक १.१.४४. १०।११ ; ३.६७.
२९२; ३.१.८७. १६।२४ ; ५.३.५५.४१५.

कर्मस्था ३.१.८७.६६.

कर्मादि १.४.२१. ५।५।६।१८।१९ १७।१८
३२१ ; ३२२; २.
२.२४. ३।५ ; ३.१. ५।१।१९ ८।१५
४३२; ४३३; ४६.४६१; ५०.४६३
१३।१३ ; ५२. ३।१६ १८
; ६७.४६८; ३.१.
६७. १६।१७ १५।
५८ ; २.४.९८; ३.१.६१.१६६
१६ ; ४.९.१७१.

कर्मादिविशिष्ट २.३.४६. १५।१६।१७
४६१.

कर्मान्तर्भूत ३.१.८.१८.

कर्मापदिष्ट १.१.४४.१०६; ३.६७. १०।१५
२९२; ५.३.५५.४१५.

कर्माभिधान २.३.५२.४६५.

कर्मार (शिल्पि.) ४.१.१५५.२६३.

कर्मार (शिल्पि.) ४.१.१५५.२६३.

कर्माश्रय ३.१.८७.६७.

कर्मापपद ३.२.१. १८।१९।२० १।१।२।३।५।
१५
५।७।९।१०।११।१२।१३।१५।१६;
१।२
६६.

कर्ष ६.१.१५९. ^{७८८}/_{१०१}.
 °कर्षणी ३.१.२६. ^{१७}/_{३६}.
 कर्हिचित् (अ.) ^{१६}/_३.
 कल् (धा.)
 अचकलत् ३.१.२१.२८.
 कल (पा. श.) ^{१३}/_{१३}; ४.१.९०.२४.
 कल° (पा. श.) ^{७१११२२}/_{१४}.
 °कल° (पा. श.) ^{१३}/_३.
 कलश ६.४.१७.२३५.
 कलशब्द ३.१.२१.२५.
 कला १.१.५७. ^{१५}/_{१५}; ३.६२.२८७; ६.३.३४.
^{१५१}/_{१५१}; ७.१.७४.२६७.
 °कलाप २.४.३.४३; ३.३.१८. ^{१५}/_{१५}.
 कलापि° ४.३.१०.४. ^{३३}/_{३३}.
 कलापिन् ४.३.४८. ^{११११२}/_{३०१}; १०.४. ^{५६}/_{५६}; ६.
^{४.१.४४.२२५}/_{२२५}; ^{३२}/_{३२}.
 कलापिन्° ४.३.४८. ^{१२}/_{३०१}; १०.४. ^{५७}/_{३१६}.
 कलापिसहचरित ४.३.४८. ^{१२}/_{३०१}.
 कालि (मा. वि.) ४.२.७. ^{८८११११११}/_{२७३}.
 °कालि ३.१.२१. ^{२५}/_{२५}; ^{२११}/_{२११}; ४.२.७. ^{११११२१}/_{२७३}.
^{१२}/_{१२}.
 कालिङ्ग (दे.) ३.२.११५. ^{१३६}/_{१३६}.
 कल्प (धा.)
 कल्पते १.४.८. ^{१३१७}/_{३२७}; २.३.१३.
^{२११२१}/_{२११२१}; ३७.४. ^{५६}/_{५६}; ५.२.७. ^{३६}/_{३६}.
 कल्पन्ते ५.२.९. ^{३१}/_{३१}.
 कल्पयिष्यते १.१.६९. ^{१७९}/_{१७९}.
 कल्पयेत् ६.३.१११. ^{१७५}/_{१७५}.
 कल्प (प्र.) ३.३.५६. ^{१३१}/_{१३१}; ४.१.१९. ^{२११}/_{२११};

६.६०. ^{३३}/_{३३}; ६६. ^{५१७८१०११११७}/_{२८६};
 ३.६६. ^{७७}/_{३१२}.
 °कल्प° (प्र.) ४.२.६०. ^{२८}/_{२८}.
 कल्प (का. प.) ^६/_६.
 कल्पन २०.
 कल्पप° (प्र.) ६.३.३५. ^{१५६}/_{१५६}.
 कल्पवादि २.३.१. ^{१६}/_{१६}; ५.३.६७. ^{११३}/_{११३}.
 कल्पयितव्य २०.
 कल्पादि ३.३.५६. ^{२१}/_{२१}; ५.३.६७. ^{८८}/_{८८}; ६८.
^{२११२३३३३३३३३३३}/_{३३३३३३३३३३३३३३}; ^{६७७९}/_{६७७९}; ७.४.२३.
 कार्ष्णिपदसंघातभक्त १.१.५१. ^{१२९}/_{१२९}.
 कल्प्य १.१.५७. ^{१३}/_{१३}.
 कल्मन् १.४.५१. ^{६७७७७७७७७७}/_{३३६}; ८.२.१८.
^{३३३}/_{३३३}.
 कल्माष १.२.३१. ^{२०८}/_{२०८}.
 कल्याणक्षम ३.२.१. ^{२२}/_{२२}.
 कल्याणक्षमा ३.२.१. ^{२२}/_{२२}.
 कल्याणनासिका ४.१.५५. ^{२२४}/_{२२४}.
 कल्याणनासिकी ४.१.५५. ^{२२४}/_{२२४}.
 कल्याणपञ्चमिक ५.४.११६. ^{४११}/_{४११}; ६.३.३. ^{४११}/_{४११}.
^{१५४}/_{१५४}.
 कल्याणपाणिपादा ४.१.५. ^{२११}/_{२११}.
 कल्याणपुच्छा ४.१.५. ^{२११}/_{२११}.
 कल्याणाचार ३.२.१. ^{१५११}/_{१५११}.
 कल्याणी ५.४.११६. ^{१११२}/_{१११२}; ६.३.३. ^{१५३}/_{१५३}.
 कल्याणपञ्चम ५.४.११६. ^{४१२}/_{४१२}; ६.३.३. ^{४१२}/_{४१२}.
^{१५४}/_{१५४}.
 कल्याणयादीनामिन्द्र (पा. नू.) १.३.२.
^{२६०}/_{२६०}.
 °कवति ७.३.१०७. ^{३४०}/_{३४०}.

कवराक्ष ५.४.७६.४१०.

कवर्ग ८.३.७९.४४४.

कवर्गनिर्देश ८.२.६२.४११.

कवर्गान्त ७.२.१०.२८५.

कवि १.४.३.३१३; ५१.३३३; ३३६; ४.१.६३.२२५; ५.४.३०.४३३.

कविता ५.४.३०.४३३.

कविधि ३.२.३.१६; २३; ५.३.७२.१०११०१
१७१२०१२३; ८३.४२५.

कविषय १.३.९.२६६; ३.१.९४.३२.

कव्य ३.३.१६१.१६५; ५.४.३०.४३३.

कव्यता ५.४.३०.४३३.

कश् (धा.) ७.३.८७.१६१७१२६
३३८

कशब्द १.१.५८.१५४; ७.३.५९.३३२.

कशादि (ग.) २.४.५४.४३३; ३१७.

°कशि° (पा. श.) ७.३.८७.३३८.

कश्मीर (दे.) १.१.४४.१७१७१९८१९
१०९ ; ३.२.११४.११०११५११६१९७.
११९

कश्मीरराज्ञी ४.१.१.१६३.

कष ३.३.११९.१५५.

कषादिषु यथाविध्यनुप्रयोगः (पा. सू.) ४.२.
९२.२६०.

कष्ट १.१.७२.१८३; २.१.१.३५९; ३६०; ३६५;
२४.३८३; २.२.४.४२४; ३.१.१४
२३३६६११११
२५ ; २.१८८.१३७; ४.१.
१.५११६.
१.१९२.

कष्ट° ३.१.१४.२३; २१.

°कष्ट ३.१.८.१७.

°कष्ट ३.१.१४.२५.

कष्टशब्द ३.१.१४.२५.

कष्टश्रित १.१.७२.१८३; २.१.१.३५९; ४.१.
१.१९२.

कष्टश्रिता ४.१.१.१९६.

कष्टादि १.२.४३.२१६.

कष्टायते ३.१.१४.३६.
कस् (धा.)

कसति १३.

कसि (पा. श.) ३९; १.३.१.२५९; ३.१.
१२३.८७.

°कसुन् (प्र.) २.२.११.४१६; ३.६९.४६९.

कादि (ग.) १.१.५१.१२३; ६.१.८६.
६६; ८.१.१.३६९; ३.४.४३५.

कस्वर ६.१.१५८.१००.

काहिक ५.३.८३.४२५.

काहोड ५.३.८३.४२५.

काँस्कान् ८.३.१२.१५१८.

काँस्यपात्री ८.२.३.३८८.

काक (पक्षि.) १.१.२६.२३२३; २३३७; २५.
२०१२०; २.४५.२१७; २.१.४१.३९९;
२.८.४१३; ११.४१३; ३.१.७.४५०;
३.१.८.१६; २१; ११.२०; १२.२३;
२.१.२३.१२४; ४.१.९३.११११२१२१
१७१७१७१७११८
; ३.५३.३०९; १३२.
३२१; ६.४.४८.२०१; ८.२.८२.४१५; ४.
६८.४६६.

काकगृह ३.२.५.६८.

काकताल ५.३.१०६.४१९.

काकतालीय (न्यायः) २.१.३.३७७; ५.३.
१०६.४२६.

काकलक (प्राण्य.) १.१.९.३१.

काकशाव ६.३.४.१५७.

काकागमन ५.३.१०६.४२९.

काकिणी (परि.) ५.१.३३.३५०.
 काकिणीक (परि.) ५.१.३३.३५०.
 काकी (पक्षि.) ४.१.६३.२२६; ६.३.४२.
 १५७.
 काकु (प्राण्य.) ५.
 काकुद् (प्राण्य.) २८, १५११.
 काकोलूक २.४.१२.४७६.
 काकोलूकिका ४.२.१०४.२२६.
 काक्यर्थ १.१.५८.१५५; ८.२.२३.४०१.
 काखतीरी ४.२.१०४. १२१३२.
 काङ्कल ४.२.६६.२८६.
 काङ्क्ष (घा.)
 काङ्क्षति २.१.५१. १२११३, ३४, ३९९; ६.
 २.११४.११९.
 आकाङ्क्षन्ति २.१.६९.४०४.
 आकाङ्क्षेत् ३.३.१६१.१६६.
 आकाङ्क्षते ३.३.१६१. ६७१११
 १६६
 अचकाङ्क्षत् ७.४.१.३१८.
 काञ्चुक ४.२.१३०.३००.
 काञ्चीपुर (या.) ४.२.१०४.२१८.
 काञ्चीपुरक (या.) ४.२.१०४.२१८.
 काठक (ग्रं.) ४.१.१.१९१; ८६.२३३; २.
 १०४.२१७; ३.१०१. ५११११५; १४०.
 ३१९.
 काण २.३.२०.४५३.
 काणतम ५.३.५५. ११११३१४.
 काणा २.३.६२.४६३.
 काणि° (पा. श.) ७.४.३.३१६.
 काणिकेर (मा. वि.) ४.१.११४.२५६.
 म. भा. श. को. ४७

काण्ड १.२.३२.२०१; ४५.२१७; २२१; ४७.
 २२२; २२३; ३.२.१.२१६; ६.४.१४८.
 २२७.
 °काण्ड १.१.४६.११३.
 °काण्ड° ४.१.६४.२२६.
 काण्डपुष्पा ४.१.६४.२२६.
 काण्डलाव ३.२.१.२१७.
 काण्डीभूत १.२.४७.२२२; ६.३.६१.१६७.
 काण्डीर १२११६.
 काण्डीर ३०.
 काण्डीर (ग.) ७.४.३. १८११८.
 काण्व ४.२.१०४.२१७.
 काण्वक ४.२.१०४.२१७.
 काण्व्यायन (मा. वि.) ४.१.१६५.२६७.
 काण्व्यायनीय (मा. वि.) ४.१.१६५.२६७.
 कात्पूर्व ६.१.१३५.९३.
 कात्पूर्वग्रहण ६.१.१३५.१२; २२; ९६; १३५।
 ५।८।११।१२ १२.
 कात्पूर्ववचन ६.१.१३५. ३।३।६.
 कात्पूर्वान्त ६.१.१३५.९४.
 कात्पूर्वार्थ ६.१.१३५. १६६.
 कात्य (ग्रं. का.) ३.२.३.२६६.
 कात्यायन (ग्रं. का.) ३.२.११८.१२१
 काथांचित्क ५.१.११९.३६३.
 कादि २.३.१.४३१; ३.१.२. १६; ५.३.७२.
 ४२३; ७.४.२२३; ६.१.१२.१७; ४.१.४९.
 २२६.
 कादिमात्र ४.२.९१.२८९.
 कादिलोप ६.४.१४९.३३८.
 कादेश १.१.५७.११३; ४.२.२५.२७६; ३.

१५. २२२३; ५. ३. ८३. २२५; ६. ३. ३५.
१५५; ४. १३०. २२२; ७. २. १०२. ३१०;
३. ५०. ३२८; ३२९.

काद्रवेय (मा. वि.) १. ४. २. ३०६.

कानच् (प्र.) ३. २. ८४. ११२.

कानच्° (प्र.) ३. २. १०७. ११२; ११५.

कागाम्रोडिते (पा. सू.) ८. ३. १२. २६५.

कानीन ४. १. ११६. २५८.

कान्त ३. २. १८८. १३७.

कान्तार १. १. ७४. ११०; ५. १. ७७. ३५९.

कान्तारपथ ५. १. ७७. ३५९

कान्तारपथिक ५. १. ७७. ३५९.

°कान्तारपूर्वपद ५. १. ७७. ३५९.

कान्तारातीत ६. २. ४७. १२६.

काण्टिकर्मन् ३. १. ७. १५.

काण्टव ४. २. ७१. २१७.

कान्यकुब्जी ४. १. ७९. २३३.

कापटव (म.) ३०; १. १. २१. ७८; ३. ३.
२६२; २. ३. १. ४२९.

काण्टवक ४. २. ३६. २७९.

कापिञ्जलाद् ४. १. ९०. २१३.

कापिञ्जलाद्दि (ग.) ४. १. ९०. २१३.

कापिञ्जलाद्य ४. १. ९०. २१३.

कापिञ्जलाद्यर्थ ४. १. ९०. २१३.

कापिञ्जलि ४. १. ९०. २१३; ९३. २५०.

कापित्थ ४. ३. १५५. ३२५.

कापिञ्जलाचन (मा. वि.) ८. ३. ९२. ४२७.

कापिञ्जलि ८. ३. ९१. ४२७.

कापेय १. ३. २५. २१९.

कापोत ४. २. ३५. २७१; ३. १५५. ३२५; १५६.
३२७.

कापोति ४. १. ९०. २१३.

काम् (प्र.) ५. ३. ७२. ४२३.

काम २. २. ३४. १३७; ३. २. १. ९६; ५. २. ६५.
३८७; ६. १. ८४. ५८; १४४. १५; ७. ३.
३४. ३२३.

काम° ७. ३. १. ३१७.

कामचार २५; १. १. ३. २६; ४७; २७. १११२;
४४. १. ०२; ४९. ११६; ५७. १४७; २. २८.
२३१२४; ५१. ६१८; ६४. २२३; ३. ६२.
२८७; ३. ३. १६१. १६५; ४. १. ९०. २२२;
६. १. ८४. ५८; ३. ३. १. १५१; ७. १.
७४. २६७.

कामण्डलेय १. ४. २. ३०८; ४. १. ११४. २५६;
६. ४. १. ४८. २२७.

कामडूह ६. १. ८४. ५८.

कामप्रवेदन ३. ३. १५७. १६५.

कामम् (अ.) ३; १. १. ५७. १४७; २. १. १.
३६२; ५५. ३१७; ५७. ३१९; २. २४.
४२७; ३. १. ७. ३३; ८. ३८; ५. १. ५९.
३५६.

काम्यमान ६.

कामि (पा. श.) ३. २. १. ९५.

°कामि (पा. श.) ३. २. १. ९५.

कामाभिधान ५. २. ६५. ३२६.

कामुक २. ३. ६९. ४६९.

काम्य (प्र.) ८. ३. ३८. १२१२.

काम्य° (प्र.) ६. १. १५८. १५.

°काम्य (प्र.) ३. १. ३०. ४०.

काम्यच् (प्र.) ३. १. ९. २०.

८९; २८.९२; २९.९३; ३५.९३; ३६.९३
 १५; ३८.९५; ३९.९६; ४१.९६; ४२.९६
 १८१९९; ५१९२६; १५; ३९; ४६.९९; ५९
 ४७.९९; ४८.९९; ४९.९९; ५०.
 २; १५१९८२२२५; ११
 १२३; १२५; १२५; ५१.९२६;
 १२७; १२८; ५६.९३३; १३१५;
 १३५; १३६; १३७; १३८; ५७.९५;
 १३९; ३१११९६; ५८.९५; ६०.९५;
 ६२.९६; १६२; १६३; ६३.९६; ६५.
 १७०; ६८.९७; ६९.९७; १७९; ७०.
 १८१; ७१.९८; ७२.९८; २१२३
 २.१.१९९; ४.९९; १९५; ९.९९;
 ११.१९९; २२.१९९; २७.२०२; २६३;
 ३१.१९९; ३९.२११; ४३.२१५; ४५.
 २१९; १११५; १११९९; ४७.२२३;
 ५०.२२६; ५१.२२७; ५२.२२८; ५८.
 २३०; ६५.२३३; ३८१९५; २३६;
 १२१९६; ८१९०; १०१९१७२५; २४५;
 २४७; २३८; २५०; २४९;
 २४२; २४५; ७१.१११२५; ३१.
 २४५; २४७; २.२६०; ३.२६१; ४.
 ३६३; ९.२६३; २६५; २६६; १०.२६७
 २२; २७०; ११.२७२; १२.२७३; १५.
 २७८; २७.२७३; ५८.२७५; ६०.२७५;
 २८६; ६२.२८८; ६७.२९३; २९३; ७९.
 ८१९१; ४.१.२८६; १५; २.३०५;
 ४७; ३८३; ३९०; ३.३९५; १३.
 ६१९१; १९.३२०; २१.३२२; २३.३२५;
 ३२५; २४.३२७; २७.३२८; ४९.३३३;
 ५१.३३५; ५२.३३७; ५५.३३९; ३३९;
 ७५.३४५; ८०.३४५; ३४७; ९९.३४९;

१०८.३५१; ५१२१; ११२३
 ३५२; ३५३; १०९.
 ३५५; ३५६;
 २.१.१.१५१५; १५; ३६५; ३६५; ३६५
 १०१२१; ३१७१९; ११२; ३७२; ३७२;
 ४; २.३७५; ३७६; ७.३७९; १८.
 ३७९; २०.३८३; २५.३८३;
 ३०.३८५; ३५.३८६; ३८७; ३६.३८८;
 ३९९; ५१.३९३; ३९५; ३९५;
 ५५.३९८; ५७.३९९; ५९.४००;
 ६९.४०३; ११०१२१; २.३.४०६; ६.
 ४१३; १९.४१८; २३.४१९; २४.४१९
 २१; ११; २१२२५; २५.४२५;
 ४२३; ४२५; २५.४२५;
 ४६८; २६; २८.४२८; २७.११२२; २९.
 ४३१; १०१९६२२२५१७; १६१९९;
 ४३५; ३०.४३५; ३६.४३८; ३१.४३९;
 १६१५; ४६१; १८१११; २७; १९.
 ४५३; २०.४५३; २३.२१२२२२२२
 २३२३; २७.४५९; ४६.४६१; ४६२;
 ५०.१३१५; ६५.२१२१२३२५;
 ६९.४६९; ४.१.१२२२; ४७३; ४७५;
 १२.४७६; ३२.४७९; ६२.४९१; ८२.
 ४७८; ८३.४९९; ८५.५०२;
 ३.१.१.१५२०; २५; ३.६१७३
 ४६१९८; ५.११; ६.११; ७.११५
 १३; ११५१९८१९१९; १३१५; ८.
 १०; ८१९६; २२५; १३१५१५; १२.
 १६; १७; १८; १९; २०.
 २२; २५; १३.२४; १८.१११७; १९.
 ११३; २२.३०; २६.३३; ३५;
 २७.३८; ३०.३८; ६१९१११२१; ३१.
 २७११२; ३५.३३; ३५.३६; ३६.३६

२२ ; ४०.१९; ४३.६१२४ ; ४४.१०१
 २३ ; ४५.८११११११८ ; ४६.५४;
 ४८.५५; ६७.५७; ५६; ७८.६९;
 ८३.६३; ९१. १२१२१२५१२५१२६१२६ ;
 २४ ; ९२.१२; ९४.३३; २३; १०५.१०;
 ११२.८५; १३१.१९; १३२. ९१ ;
 १३५.९२; १७२.१०३; २.५६. १०५;
 ८३.११०; ८४.१११; ८७.११२; १०२.
 ११३; १०७.११४; १०९. ११६; ११०.
 ११५६; ११५. ११२१२३ ; १२०.१२२;
 १२३.१२३; १२४.१२६; १३५.१३१;
 १३९.१३२; १५०.१३३; ३१. ११०८
 १० ; ३१८; १३. १०१३; १८.१४४;
 १९.१६६; २०.१४६; ३६.१३८; ५८.
 ८१२ ; १३२.१५८; १५९; १३३.१५९;
 १६०; १३६.१६२; १४२.१६३; १५१.
 १६४; १६१. १६५; १६३.१६७; १६७.
 १६७; ४.२.१६९; ८.१७१; १४.१७६;
 १९.१७९; २१. १७३; २६. १७४
 १७२०१२१२५ ११६१११११११
 ;
 १६ ; ३७.१७६; ६७.१७८; १७०; ७७.
 १०१४ ; ८५.१८४; ८९.१८५; ९३.
 १८५; १०२. १८६;
 ४.१.१.१९२; १९५; ३.१९५; १९९
 ११० ; २००; ६.२०२; ७.५१३; १३.
 २०४; १४.२०५; १७२५ ; १५.२०८
 ११२३ ; २५.२१२ ; ३२.२१३; ४८.
 १५१८ ; ५४.२२२; ७८.२२९; ८१।
 १२ ; ८२. ५१०११५ ; ८३.२३५; २३६;
 ८७.२३८; ९२.२४५; २।८।११३।१९ ;

१३; १३. ५१२।२५ ; १८.२५३; १०४.
 १६२; ११४. १४।२२ ; १३०.२५९;
 १४५.२६०; १४७. १०११११७
 २६१; १५८.२६३; १६५.६।१७
 २७०; २।३८.२७८; ५२.२८१; ९२.
 २९१; १००. ६।१०।१३ ; १०४.७१०;
 २९३; २९६; २९९; १३३.३००; ३.३.
 ३०३; १५.३०३; २२.३०४; ३४.३०८;
 ३९.३०८; ६६.३१२; १०१.३१५; १०५.
 ३१६; १२०.३१८; १२७.३१९; १३२.
 ३२२; १४०.३२३; १५५.३२४; ३२५;
 १५६. ११२३ ; १६३.३२७; ४.२४.३३०;
 ७६.३३३; ८२.३३४;
 ५.१.१.३३६; २.३३७; ९.३३१; १२.
 ३४९; १३.३४९; ३४२; २२.३४६; २८.
 ३४८; ३७.३५०; ४८.३५२; ५२.३५२;
 ५८. ७।११।१९ ; ५९.३५५; ७६.३५७;
 ८०.३५९; ९६.३६५; ११३.३६२; ११४.
 ३६३; ११८.३६५; ११९.३६७; ३६८
 १३ ; २.४.५७२; ४८.३८३; ५२.३८५;
 ५९.३८५; ७७.३८८; ९४. १३।१६।२०।
 २१२६ ; ११६.३९६; ३.५.४०३; १९.
 ४०६; ५२.४१९; ६७.४२०; ६८.४२५;
 ८८.४२७; ९३.४२७; ११८; ९९.४२९;
 ४.१.४३०; ५.४३१; ७. ७।११।१७
 ४३३; २७.४३३; ५०.४३६; ८८.४४१;
 ६.१.१. १४।१८ ; २. ३।७।८ ; १४;
 ५. ११।१२।१३ ; ७.१३; ८.१३; ९.१३;
 ५।२३।२७ ; १५; १३. १।१५ ; १६.
 १५।२०।२१ २२ ; २५; १७. २६ ;

३२.२३; ३७.३२; ३३; ४५.३४; ३५; १२३
 ५०.३८; ६५.२२; ११८; ६८.४६; १२१
 २१; ४७; ६९.४६; ४६; ७१.५०; ५१
 ५१; ७७.१०; ८४.६१/२४; ८५.६०; ५
 १६१२४ १७ ५ १६११९ ५
 ६२; ६४; ६५; ८६.६५; ६६;
 ८७.६७; ६६; ८९.६९; ९१.७०; ९३.
 ७१२३ २१५ २७ १११२
 ७४; ७५; १०२.७८; ७९;
 १०८.७१९ ११२.२५ ११३. १६२१
 ८३; ११२.२४; ११३. ८५;
 १२५. ६१२ १२९.९९; १३५.२६;
 १६; १५८.९८; १६६. ११११२ १६७.
 १५१७२०१२३ १०६; १७४.१०९
 १७७. ३१५१९ १०९; १८२.१३०; १८६.
 १३२; २०५.१३७; २२२.१३९; २.११.
 १२३; १२४; २९.१२४; ३३.१२५; ३८.
 १२५; ४९.१२७; ५२.१३१; १३९.
 ११११२ १३५; १४३.१३९; ३.१३.१४५; २५.
 १६; ३४. ११४१२२ २ १०
 १४७; ३४. १५३; ३७.१५६;
 ४२.१५७; ५९.३६३; ६१.१६४; ६६.
 १६५; ६८. १११९६ १६७; ७६.१६९;
 ७९.१७७; ८२.१७७; ११६.१७२; ४.
 १४.१८३; १६.१८४; २२.१९०; १६१
 २३ ११२०; ४७.२००; ४९.२०१; २०२;
 ५२.२०३; ६२.२०५; २६६; ६४.२०७
 १७; ८७.२१०; २११; ८९.२११; ९०.
 २१२; ९३.२१२; १००.२१३; १०४.
 २१४; १२०. ११८१२२ १२ १२
 २९९; २३. २९८; १२८.२२०;
 १३०.२२१; १३२.२२२; १४१.२२५;
 १४८.२२७; १४९.२२७; २२८; १५४.
 २२१; १६१. १३१९६ १६३.२११
 २३३; १७१.२३३; १७४.२३३;
 ७.१.१.२३३; २.२१९; ६.२१८;

१४. ११९१८; २३.२२; २७.१५
 २८. २२२२; ३३.२२३; २५.११११
 ११; ३४.२२५; ३६.८१०; ३७.११७
 ५२.२२६; ७३.२६६; २६८; ८२.२६९;
 २७०; ८६.२७१; ८९.२७१; ९०.
 ११५ १७ २१
 २७२; ९६.२७३; २७५; २३.२७९;
 ११११३ १७ १०.२३१ ६१११५
 २८०; ८.२८२; १०.२८३; २८४
 २५; २०.२८८; २६.२८९; २७.२८९; ३७.
 १६३; ४४. १४१८ ११
 २९८; ६२. १५१९१२१ ६३.२९०; ६७.
 ८१२३ ६१७ ११०.३०५; ९८.३०५; १००.
 १०११२१७ १०१.३०९; १०७.३१२;
 ३.१.३१६; ४.३१६; १५.३२३; ४४.
 २०१२४ ४७.३२७; ५४.३२९; ५५.
 ३३१; ६६.३३३; ६९.३३३; ८५. ८१९
 २५; ९२.३३३; ११६.३४२; ११९.
 २०१२३ ३४३; ४.१.३१५; २.३४५;
 ३३६; ३.३४६; ९.३४६; १०.३४७; ३५.
 ३५०; ४७.३६१; ७५.३६६; ८२.३६९;
 ३५७; ८३.३७०;
 ८.१.१. ५११३ ३६३; ४. १०१२०
 ३६६; ९.३६७; १२.३६९; १७.३७२;
 १८.३७३; २८.३७४; ५१.३७७; ५५.
 ३७८; ७०. ४११९६ २.१.३१५ २.
 ३८७; ७.३९४; ८.३९५; १६.३९८; २१.
 २२ ६१२११११८ १४२० १४२०
 ३९९; २३. ४०१; ३८. ४०४;
 ४२.४०७; ७२.४१२; ७८.४१३; ८२.
 ४१६; ८६. ३७१४ ३.१५. ६११११
 १७. २१७; २९.४२९; ३२.४२९; ३४.
 ४३०; ४१.४३०; ४३.४३०; ४५.४३५;
 ४३६; ६५. १३१५१२३ ४८ ७९.
 ४४३; ६५. ४४३; ४४३;

२१५; ८५.२५६; १०५.२२७; १०८.
२३६; ११२.३५०; ४.१.६१९१०
२.१२
२५३; ३.२५५; १६.२५८; ३२.२६९;
६८.२६५.

कारण २.३.२३.२५१.

कारणा १.२.९.१६७; ६.१.१२.१७; ११.७१;
४.२८.२००१; ५५.३५२.

कारनामन् ६.३.१०.१२३; ३१८११११२१३.

कारन्तविका ४.२.१०.२२३; २६७.

कारन्तविकी ४.२.१०.२२३; २६७.

कारप्रत्यय ३.२.१०३.१५१.

कारभू ६.४.८.२०१२०.

कारयितुम् (अ.) ६.४.५१.२०२.

कारस्कर (दे.) ६.१.१५७.१६.

कारिका १.२.६८.११२११२; २.४.२९.२२३;
६.३.३२.१५०; २.२.१६७; ७.१.१.२३८;
२.१०७.३१२; ३.२.३२३; ३१५१५.

कारिकाकृत्य (अ.) १.४.६०.३२.

कारिकाशब्क १.४.६०.३२.

कारिकेयी ४.१.१५.२०८.

कारित ६.४.५२.२३३; ३०५.

कारितार्थ ५.३.५५.१२१५१७.

कारिन् ४.१.१५८.२६.

कारिसोम ३.२.११५.१२०.

कारीष ३.१.२६.३३.

कारीषगन्धीपति ६.१.१३.१५.

कारीषगन्धीपुत्र ६.१.१३.२०; ३.१३९.१७७.

कारीषगन्धीमात ६.१.१२.२३.

कारीषगन्धीमातृ ६.१.१२.२५.

कारीषगन्धीमातृक ६.१.१२.२५.

कारीषगन्ध्या २.४.२६.२७६; ४.१.३.११९;
१७११८
२००; ६.१.१३.२०; १.२.२३.

कारीषगन्ध्यापातिकुल ६.१.१३.२०.

कारीषगन्ध्यापरमपति ६.१.१३.२०.

कारीषगन्ध्यापरमपुत्र ६.१.१३.२०.

कारीषगन्ध्यापुत्रकुल ६.१.१३.२०.

कारीषगन्ध्यामात ६.१.१२.२३.

कारीषगन्ध्यामातृ ६.१.१२.२५.

कारीषगन्ध्यामातृक ६.१.१२.२५.

कार्षखरकि २.४.५८.२६.

कार्ति ८.२.२२.१२०१२१२३; २०६; २०७.

कार्तिकी २.३.२८.१३१५२२; १३
२५६; २५६.

कार्त्स्न्य ३.१.२२.१७१७; ६.२.९३.१३२.

कार्त्स्न्यग्रहण ६.२.९३.१३२.

कार्दमिक ४.२.२.२७१.

कार्पास (गृहो.) ४.१.५५.२२३; ५.१.२.
३३७; ११९.३३६; ६.१.८०.५५; ७.२.
२.२५.

कार्मार्य ४.१.१५५.२३२३.

कार्मार्यायणि (मा. वि.) ४.१.१५५.२३३.
१०११८ १२१३११११२०१२१ २७१
कार्य
२८१२; ६२५ २३१ २२ २
१७; १७; १८; १९; ३३;
१.१.१. २११२२ ८१६
२१; ३.२८; ५.

१७२८ १११५१५१७१७१८ १५
५५; ६.५६;
७.५७; ८.६०; १०. २३; ६५; ११.६६
११ १२ २० २१ २३ ३३;
६७; १२.६२; २१. २०२२ ३३;
७२; ७९; २७. २५; २८; ३२. १३; ३८.

२३; १५; १२. १३ १५१२३
२३; १५; २२. १३ १५ १७ २३;
१०५; २५. १११; १३; ५६. १३३;
२१२ १५१६१६ २ १८१८
१३२; १३७; ५७. १२५; १२६;

२१ १७ १७ १८ १८
१२; ५१. १५५; ६०. १५८; ६२

१६१; १६३; १६३; ६३-१६३; ६७.
 १०११६२७ ७८१२५ १७५; ६८.१७५;
 ८१२३; ७२.१८३; २.१.११२; ११.१६८;
 ३२.२०१; ४५.२१७; ६३.२३१; ६४.२३५;
 ३२.१३१३ १७१७ २६६; ११.
 ७१२१११७१७१२४ २७३; ५२.२७३; ६०.
 १७ १२१३ २१ ६६१२ २८६; ४.१.२६६; २.३०४; ३०५;
 १६१२०; १३.३१७;

२.१.१.३६१; ३६१; ४३.३१२; ४७.
 ३१६; ६०.४०१; ६१.४०४; २.२४.
 ४२५; २८.४२६; २९.४३४; ३.२.४४४;
 ३५.४६३;

३.१.२.२ २१२४१४१७ ३.२७
 ३ २२ ६६७१३ १२.१४१६ २.३.
 ६७; ८४.१११; ११५.७१७; ११८.१२२;
 १२८.१२२; ३.१. ८१७०१२२; १९.१११
 २२

४.१.१०.२३१; ४८.२१८; ७८.२३०;
 २.४५.२८०; ३.२४.३२५; ६०.३१०;
 ५.१.१६. १५१७२१ ११८.३३३
 ३.५.४०३; २६.४०८; ५५.४१३;

६.१.१.१; २.७; ९.१५; १३. २११२०१
 २१२४ ५ २०१२० ३७. ११११२
 १३१५ ७१.५११; ७७.१३ ८४.२३
 ८५. २२१२२ ३४ १३ ३६ १६
 ५१; ६०; ६१; ६३; ८६.६५;
 १०८.२२; २७; ११३.११ १३५.२२
 १७१११; १५८.२२; १८६.११२; २.
 १७५.१३८; ३.३४. २३१२४ १११६
 १५३; ६६.१६४; ६८.१६७; १११.१७५; ४.
 ६२. १२११९ २०७;

७.१.३४.२५३; ३७. १८११
 १६१२१ २६७; १६.२७३; २७४; २.१०७.
 ३१६; ३१३; ११४. १३१२०
 ३१३;
 ८.२.१.३८५; ३.३८७; ३४८; २.८०.
 ४१६; ४१८; १०८.४२२; ३.४३.४३५;
 ४५.४३५; ४.२. ११११२.
 ४५.४३५;

कार्यकाल (पा. श.) १.१.५.५४; ५५; ११.
 १११२६ ६६; १२.६८; ३.१२.२७४;
 ६.१.१३.२४; १५८.२१; ३.६६.१६५;
 ७.१.१६.२७४; ८.२.१. ८१७०१२०
 ३८५; ८६.
 ४१८; ३.१५.४२३.

कार्यकृतत्व ३.२.१७८.१३६; ६.१.४५.३५; ३.
 ११२.१७३.

कार्यग्रहण ५.१.१६. १५१७ ३६१७.

कार्यनिर्देश ६.३.२५.१४८.

कार्यप्रतिद्वन्द्विभाव २६.

कार्यप्रिय ६.२.१.१२२.

कार्यवद्वृद्धि २.१.६१.४०४.

कार्यविज्ञान ७.२.११४.३१३; ३.३२.३२२;
 ८.२.२२.४०१.

कार्यविपरिणाम १.१.५६. १३१३१४१६१
 १६

कार्यशब्दिक ४.४.१.३२९.

कार्यसंप्रत्यय १.१.१५.७१; २३.२०; २.६९.
 २४९; २५०; ४.३२.३३०; ३.१.१. २१
 २
 ; ६.३.४६.१६१.

कार्यसशेषविधि ३.३.१.१३८.

कार्यसिद्धि ७.२.१०२.३१०.

कार्या १.१.५६.१३३; ३.१.३. २१.

कार्यातिदेश १.३.१२.२७४.

कार्यार्थ ३६; १-३-२-२६०; ३-१-९-२०; ६-४-५६-१६९.

कार्यासिद्धत्व ६-१-८६-६६.

कार्यिक ५-२-११५-३९८.

कार्यिन् ३३; १-१-१-१०; ११-६६; ५-२-११५-३९८; ६-१-७७-५३; ११३-२१; १९२-११५; २०५-११७; ३-२५-१२१३१५; १५; ८-२-१०८-४२३.

कार्यिविशेषण ६-१-२०५-११७; ८-४-१७-४५९.

कार्य ५-३-४७-४११; ९१-१०२७; ८-२-५५-४०९.

कार्पापण (परि.) १६; १-२-६४-२१७; ४-६-३३७; २-४-३१-४८०; ५-१-२५-३१७; २-४५-३८०; ३८१; ४७-३६; ८-१-१२-१२१३११६१८.

कार्पापण (परि.) ५-१-१९-३४९.

कार्पापणत्रिंशति ५-२-४५-३१५.

कार्पापणशः (अ.) ८-१-१-१७२७; ३६२.

कार्पापणशत ५-२-४५-३१२.

कार्पापणिक ५-१-२५-३१७.

कार्पापणिकी ५-१-२५-३१७.

कार्पाण्य २-२-८-४१३; ११-४-३१.

काल १८; २७; १५; १५; १-१-५९-१११५; ७०-१४१५१६१७१२०; २-२७-११०११११११२११५; ६४-२३२; ७१-२६१; ३-१-२५६; १६१२०; ४-५१-३३६; २-१-१७-३८१; २९-३८४; २-५-१४१६१२०१२१२३; ६-४-११; २४-४३३; २९-४३३; ३-२८-४५५; ४५६;

३-१-४०-४८; ९४-२६१२६; २-८४-२१२; ११२; १०२-१११२१; १०८-६१६; ११०-११८; ११५-५१२०२; १२०-१२२; १२३-८११११३१२३; १२४; १२७-१२६; १३२-१५८; १३३-१५६; १६०; १६७-१६७; ४-१-१६८-१३; ४-१-५२-२३२; २-३-४५११११२; ४-३७३; ३४-१२१३१७६११९; २७७; ३५-१७७; १०४-२६४; २१७; ३-४८-१११२११२-३०९; ५८-७१५१६१७१७१७१७; ३५४; ५-१-९६-३६१; २-५९-३८६; ३-१७-४०६; ५५-१६२०; ६-१-११५-८६.

काल १-४-५१-३३६; २-३-५-१३१५; ३-१-२६-२५; ६७-५३; ८५-६५; ४-२-३-१११७२११३.

काल ३-१-८७-१५१७६. काल १-१-२६-१०११६; २-२-३६-४३७; ४३८; ४-१-५२-२३२.

कालक १-२-३१-२०८; २-१-१-३७१; ६-१-१५८-६६; १६५-१०६; ३-३४-१५२; ६२-११७१.

कालकर्मक १-४-५२-३५६. कालकवन (दे.) २-४-१०-४७५; ६-३-१०९-१७४.

कालग्रहण १-२-२७-६१७. कालतर ५-३-५५-४१२०. कालतरा ५-३-५५-४१२. कालनिर्माण २-३-२८-१५१३. कालनिवृत्त्यर्थ ४-३-५३-३०६.

कालपरिमाण २.२.५.४०^{१९}; ७.३.१५.३२^{१६}
२२।२३

कालपृथक्त्व ५.३.४२.४१^२.

कालप्रकर्ष ३.३.१५.१३^३.

कालभिन्न ६।८.
१५.

कालभूयस्त्व १.४.१०९.३५^३.

कालभेद १५; १.१.६९.१७^२; ७०.१८^१; २.
२७.२०^४; ३.१.२५^७; ४.१.०९.३५^५;
२.३.१.४४^२; ४.१.३.२०^०.

कालमात्र ३.१.१३२.११^१; ३.१०.१४^०.

कालमुख ३.१.२६.३०^०.

कालवाचिन् १.२.६३.२३^१.

कालविभाग ३.२.१२३.११^१; ३.१३८.
३३^२.

कालविशेष २.१.१७.३८^१; ३.१.६७.५७^३; २.
८४.१५^१; ३.३.१६।१९.

°कालविशेष १.१.२६.१८^१.

कालव्यत्यय १.४.९.३१^५; ३.१.८५.६^०
२४.

कालव्यवय ६।८.

कालशब्द १.२.२७.२०^४; ५.१.५८.३५^५
१६।१७ ; २।३।४ ; ३।५.

कालशब्दव्यवय ६।८.

कालसहचरित १.१.७०.१८^०; २.२७.२०^५.

काला ३.१.२६.३३^३.

°काला ३.१.२६.३३^१; ३.१३२.१५^८;
१३३.१६०.

कालाद्वय (पा. सू.) ४.२.१०४.२१^८.

कालात् (पा. सू.) ४.३.८४.३०^१; ५.१.
५८.३५^३; ३५^४.

कालात्यन्तसंयोग ३.१.२६.३५.

कालादि ३.१.९.८^६.

कालाधिकार ३.२.८४.११^१; ११५.१२^०; ४.
३.५३.१७।१९।२०

कालान्यत्व ३.४.१.१९^०.

कालाय (ग्रं.) ६.४.१४४.२३^६.

°कालाय (ग्रं.) २.४.३.३७^४.

कालायक (ग्रं.) ४.१.१.११^५; ८६.२३^०; २.
६५.२८^५; १०४.२१^७; ३.१०१.५।१५
१५ ; १२०.३१^९.

कालाभिसंबद्ध ४.३.५३.३०^१.

कालायसूपिक ५.१.१९.३१^८; ३१^५.

कालाविभाग ३.२.१२३.१२^३.

कालिका ४.१.१.११^५; ६.३.३४.१५^२.

कालिकावृन्दारिका ६.३.३४.१५^२.

कालितर ५.३.५५.४१^७.

कालितरा ४.१.१.११^३; ११^५; ३.११^१;
१७।१८।१९।१९ ; ५.३.५५.१८।२१

कालिमन्य ६.३.४२.१५^२.

कालिमन्या ६.३.४२.१५^२; ६६.१६^५.

काली ४.१.३.११^९; ५.३.५५.१७।१७।२१

कालेभ्यो भववत् (पा. सू.) ४.२.३४.२७^६.

कालेय ४.२.७.११।११।१२।१२

कालोत्तरपद ६.३.७९.१७^६.

काल्पसूत्र ४.२.६०.२८^४.

कान्य ४.३.१०१.३१^५; ८.१.७३.३३^३.

काञ् (धा.)

प्रकाशयति ६.१.४९.३८^०; ८.२.४८
१६।२४

प्रकाशयन्ति ३.१.२६.३६^६; ६.१.६९
३८.

प्रकाशयन्ते ८.२.४८.४०^{१०}.

काश (वन.) १.१.१३.७०.

°काश(वन.) २.२.३४.४३^{११}; ४.१२.४७^{१३}; ४^{१६}.

काशकटीकार ३.१.९२.७^३.

काशकृत्स्न (ग्रं.) १२.

काशकृत्स्ना ४.१.१४.२०^६; ९३.२४^६; ३.
१५५.३२^५.

काशकृत्स्नि (ग्रं. का.) ४.१.१४.२०^६; ९३.
२४^६; ३.१५५.३२^५.

काशकृत्स्नी (ग्रं.) ४.१.४.२०^६; ९३.२४^६;
३.१५५.३२^५.

काशि° ४.२.४५.२०^०.

काशिक ५.३.५५.४३^३.

काशिकोसलीय (दे.) ४.१.५४.२३^३.

काशेरुयज्ञिक ५.१.१२.३४^६.

काश्मीरराज ४.१.१.१९^३.

काश्यप (मा. वि.) १.२.६४.२३^३; २३^६; २.
४.६२.४९^१; ४^{१२}; ४.१.८९.२४^१;
२३^२; ८.४.४२.४६^३.

काश्यप° (मा. वि.) ४.१.८९.२४^१; २३^२;
७।७।१।१।७।७।२६६.
२६६.

काश्यपग्रहण १.२.२५. २०१.

काश्यपप्रतिकृति १.२.६४.२३^३; २३^६; २.
४.६२.४९^१; ४^{१२}; ४.१.८९.२४^१;
२३^२.

काश्यपिन् ४.२.६६.२०^६.

काषाय ४.२.२. १६।१७।१७।२७।१७.

काष्ठ १७।५।८; २५; १.१.४९.११^१; ४.२३.३२^५;
२.१.३५.३२^७; ३.६५.४६^६; ३.१.२६.
७।१८; ३६.५४^१; ८७.६५; ८.३.५७.
४३^१.

काष्ठतक्ष-क ७.१.७२. ६।६।१०
२६५; ८४.२७^३; ८.
२.१.३८^५; ६.३२^५.

काष्ठतक्ष-द ६.१.६८.४^६.

काष्ठभिद् ३.४.६७.१७^३.

काष्ठभेद ३.२.१.९^५.

काष्ठमय ४.३.१५६.३२^६.

काष्ठशक् ८.२.२२. १५।१९
१००.

काष्ठशक् स्थातृ ८.२.२२.४०^७.

काष्ठा ८.१.५७.३७^६; ६८. ७।१४।१६
३८०.

काष्ठादे ८.१.५७.३७^६.

काष्ठादिग्रहण ८.१.६७.३७^६.

काष्ठाध्यापक ८.१.६८. १२।१३
३८०.

कास् (धा.) ३.१.३५. १३।१७.

कासांचके ३.१.३५. १३^३.

अचकासीन् ७.२.३.२०^६; २३^१.

कास् (धा.) ३.१.३५. १२।१५।१५।१६।१७.

कास्ग्रहण ३.१.३५. १२।१४.

°कासोरामवचन ७.१.५४.२५^१.

कास्तीर (ग्रा.) ४.२.१०४.२३^३.

कास्तीरिका ४.२.१०४.२३^३.

कास्तीरिकी ४.२.१०४.२३^३.

कास्प्रत्ययादाममन्त्रे लिटि (पा. सू.) ३.१.
११.२^५; ९०.७^१; ७.१.५४.२५^१; २५^१.
१५।१६।१७.

कास्शब्द ३.१.३५. १५।१६।१७.

किंराज ५.४.७०. ७।८
३९.

°किलोप ६.१.१६१.१०^२.

किंवत् १.१.५९.१५^५.

किंवाचक २.१.५५.३१^८.

किंवाचिन् ६.३.४६.४६^१.

किंविषय १.२.७१.२५^१; २.२.२९.४३^३; ६.
४.१४८.२२^७.

किंवृत्त ३.३.१४. ^{३१३४}१६४; ८.१.४७. ^{३६६}३६६.

किंवृत्त १.३.१०. ^{३७०}३७०.

किंवृत्त च चिदुत्तरम् (पा. सू.) ८.१.४७. ^{३७६}३७६.

किंवृत्त लिप्सायाम् (पा. स.) ३.३.७. ^{१४०}१४०.

किंशुक (वन.) ३.१.७९. ^{३५}३५.

किंसब्रह्मचारिन् २.२.२४. ^{१६, १७, १८, १९, २०}१६, १७, १८, १९, २०.

किंसर्वनाम्बहुभ्यांद्यादिभ्यः (पा.सू.) १.३. ^{४.२६३}४.२६३.

किंस्वित् (अ.) ६.४.२२. ^{१८९}१८९.

किं (प्र.) २.३.६९. ^{४६९}४६९; ३.२.१७१. ^{१३८}१३८
^{२० २१, २२, १११}
; १३५ .

किं १.१.५९. ^{१५७}१५७; ६.१.१२. ^{१७}१७.

किंकिदावि ४.२.४७. ^{२००}२००; ७.३.१०९. ^{३४१}३४१.

किंकिदाव्या (व. श.) ७.३.१०९. ^{३४१}३४१.

किंकरा ३.२.२१. ^{१०९}१०९.

किंकृत १.१.७०. ^{१८९}१८९; २.६.४. ^{३७}३७; ४.१.०९. ^{३५४}३५४;
^{३५४}३५४; २.३.५०. ^{४६४}४६४; ३.१.१. ^२२; ५.३.
^{५५.४१४}५५.४१४.

किंगोत्र ४.१.९०. ^{२४४}२४४; १.६.५. ^{१११, १२}१११, १२.

किंच (अ.) १.१.६३. ^{१६८}१६८; २.४७. ^{२२३}२२३; ३.
^{६०.२८५}६०.२८५; ४.८.४. ^{३४६}३४६; ९.६. ^{३४८}३४८; १०.४.
^{३५१}३५१; १०.८. ^{३५१}३५१; ११.०. ^{३५६}३५६; ^{३५७}३५७;
२.१.१. ^{३६४}३६४; ^{३६७}३६७; ५.१. ^{३९५}३९५; ५.२.
^{३९६}३९६; ५.५. ^{३९७}३९७; ६.१. ^{४०३}४०३; २.६. ^{४११}४११;
२.५. ^{४२८}४२८; ३.४. ^{४३५}४३५; ३.१. ^{४४२}४४२; ४.१.
^{४७३}४७३; १.२. ^{४७६}४७६; ५.३. ^{४८५}४८५; ५.६. ^{४८८}४८८;
^{६६.४९३}६६.४९३; ३.१.९. ^{७७}७७; ९.४. ^{७८}७८; १०.९.
^{८१}८१; २.५.२. ^{१०४}१०४; ११.८. ^{१२१}१२१; १३.९.
^{१३१}१३१; ३.१. ^{१३८}१३८; १.२. ^{१४२}१४२; १.८. ^{१४४}१४४

२३ ; १९. ^{२२}१९.१४; १४. ^४१४; ४.२. ^{२१}४.२.१६; २४. ^{१७३}२४.१७३; २६. ^{१२, १२}२६.१७४; ^{११६, १११, ११६}११६, १११, ११६;
^{१७५}१७५ ; ११०. ^{१८७}११०.१८७; ४.१. ^{११}४.१.३.२००; ६.२. ^{२०}६.२.०१; ८.८.
^{२३}२३; १.५. ^{१५, १५}१.५.२.६३; १.५. ^{३३}१.५.२.६४; १.६. ^{३३}१.६.२.६४; १.६. ^{३३}१.६.२.६४;
^{२१, २२}२.१. ^{२२}२.१.२.६६; १.१. ^{११}२.१.२.६६; १.२. ^{११}१.२.२.६६; १.२. ^{११}१.२.२.६६;
^{१२}२.१. ^{४४}२.१.३.०४; २.३. ^{१६, १६}२.३.३.०५; ४.५. ^{१६}४.५.३.०५;
^४३.३. ^{१७}३.३.३.०६; ६.२. ^{२१}६.२.३.३.०६; ५.१. ^१५.१.३.३.०६;
^{११}३.३. ^{१२}३.३.३.०७; २.८. ^{७, १४}२.८.३.३.०७; १.२. ^{१४}१.२.३.३.०७;
^{३७}३.७. ^{१७}३.७.३.३.०७; ७.५. ^{३८}७.५.३.३.०७; ७.६. ^{३८}७.६.३.३.०७;
^{१९}३.८. ^{१३}३.८.३.३.०७; १.१. ^{२८}३.८.३.३.०७; ३.५. ^{१९}३.५.३.३.०७;
^{४१}४.१. ^{१७}४.१.३.३.०७; ७.२. ^{१२}७.२.३.३.०७; ४.१. ^{१९}४.१.३.३.०७;
^{१२}४.३. ^{३९}४.३.३.३.०७; १.५. ^{४४}४.३.३.३.०७; ६.१. ^{८९}६.१.३.३.३.०७;
^{१६}६.२. ^{१२}६.२.३.३.३.०७; १.२. ^{४८}६.२.३.३.३.०७; १.२. ^{११}६.२.३.३.३.०७;
^{१३}१.३. ^{११}१.३.३.३.३.०७; २.१. ^{१२}१.३.३.३.३.०७; ३.१. ^{१३}३.१.३.३.३.३.०७;
^{१०}१.०. ^{१४}१.०.३.३.३.३.०७; १.३. ^{१५}१.०.३.३.३.३.०७; ३.४. ^{३४}३.४.३.३.३.३.०७;
^{१५}१.५. ^{१७}१.५.३.३.३.३.०७; ६.८. ^{१६}६.८.३.३.३.३.०७; १.२. ^{१७}१.२.३.३.३.३.०७;
^{१६}४.१. ^{१७}४.१.३.३.३.३.०७; १.६. ^{१७}४.१.३.३.३.३.०७; ४.२. ^{१५}४.२.३.३.३.३.०७;
^{४६}४.६. ^{१९}४.६.३.३.३.३.०७; ४.९. ^{२०}४.९.३.३.३.३.०७; ६.२. ^{२०}६.२.३.३.३.३.०७; १.०. ^६६.२.३.३.३.३.०७;
^{२१}२.१. ^{११}२.१.३.३.३.३.०७; १.५. ^{१२}२.१.३.३.३.३.०७; १.६. ^{१२}२.१.३.३.३.३.०७;
^{२३}२.३. ^{१२}२.३.३.३.३.३.०७; ७.१. ^{१२}७.१.३.३.३.३.०७; २.३. ^{११}२.३.३.३.३.३.०७; ३.०. ^{१२}३.०.३.३.३.३.०७;
^{२५}२.५. ^{१२}२.५.३.३.३.३.०७; ३.७. ^{२५}३.७.३.३.३.३.०७; ५.४. ^{२६}५.४.३.३.३.३.०७;
^{७.२}७.२. ^{२६}७.२.३.३.३.३.०७; ७.३. ^{२६}७.३.३.३.३.३.०७; ७.४. ^{२६}७.४.३.३.३.३.०७;
^{९.२}९.२. ^७९.२.३.३.३.३.०७; २.२. ^{२६}२.२.३.३.३.३.०७; ३.७. ^{२६}३.७.३.३.३.३.०७;
^{२९}२.९. ^८२.९.३.३.३.३.०७; १.९. ^{२७}१.९.३.३.३.३.०७; १.०. ^{२७}१.०.३.३.३.३.०७;
^{१०.६}१०.६. ^{३१}१०.६.३.३.३.३.०७; २.८. ^{३२}२.८.३.३.३.३.०७; ५.०. ^{३२}५.०.३.३.३.३.०७;
^{३२}३.२. ^{८.१}३.२.३.३.३.३.०७; ३.६. ^{३३}३.६.३.३.३.३.०७; ३.६. ^{३३}३.६.३.३.३.३.०७;
^{७.३}७.३. ^{१०}७.३.३.३.३.३.०७; २.१. ^{१६}२.१.३.३.३.३.०७; ४.२. ^{१६}४.२.३.३.३.३.०७; ५.६. ^{१६}५.६.३.३.३.३.०७;
^{४१}४.१. ^{१०}४.१.३.३.३.३.३.०७; ३.३. ^{१०}३.३.३.३.३.३.०७; १.७. ^{१०}१.७.३.३.३.३.३.०७;
^{४४}४.४. ^{१५}४.४.३.३.३.३.३.०७; २.८. ^{४६}२.८.३.३.३.३.३.०७; ६.५. ^{४५}६.५.३.३.३.३.३.०७.

किंचन (अ.) १.१.६. ^{५६}५६.

किंचित् (अ.) ५.६. ^{१७}५.६.१७; ८.१. ^{११}८.१.११; १.६. ^{१९}१.६.१९; १.२. ^{२७}१.२.२७; १.१. ^{१९}१.१.१९.

३९; २०; १३; ३५; ८३; ९६; २३.
 १२; २७.१३; ३८.१९; ४४.१०२; १०३;
 ४५.११२; ४९.११९; ५०.१२३; ५८.
 २० २४१२४ १३
 १५१; ६३. १६८; २.९.१९६; ४५.
 २२०; ४७. २२३; ४८.२२४; ६४.
 २३४; २११; १५१५ १५
 २६१; १२.२६७; ४.२.३१२; २४.३६७;
 ७४.३१८; ३६५; २.१.१.३६०; ३६२;
 २७ २२१३
 ३६३; ३६९; ३७०; ५१.३१३; ५५.
 ३६७; ५७.३६९; ५९.४०६; ६९.४०४;
 २.२.४.२२१; ४२२; ३०.४३५; ३.२.
 १०११ १
 १९.४५३; ४.६२.४९०; ३.१.
 १.३; २.४; १२. ११११११४ २५
 ; २६.३५;
 ६७.५६; ५९; ९४.७९; ८९; २.१०२.
 १९४; ३.१३३. २३१२४ १९०;
 १६१; १६५; ४८.२१७; ७८.२१२; ९०.
 २२ ११५१२३ १४
 २४३; २४४; १६५.२६८; ३.१३२.
 ३२१; ५.३.५५.४१३; ६.१.२.१० ६४.
 ८१८ १७१७ ५
 ४३; ६५. ४३; ४५; ७७.५४; ८४.
 ११ १४
 ५८; १२७.८९; १८२.११०; ३.३४.
 २३१२४ १५०; १०९.१७४; १५३.२२९; ७.१.
 ७३. २१२१२१ १६.११३; २७५; २.५.
 १८११९ २८१; ८. २६१२६ २७
 २८१; ८. २६१२६; ८.१.१.३६३; २.
 ८३. २३१२३ १६.

किंचित्कर १.२७.२०४.

कित् (पा. श.) १८; १.१.३.४३; ५. २११२४
 ४४.१०६; १०९; ४६.११३; ११४; ५६.
 १३४; १३६; १३९; ५७.१२४; ११५;
 ६९.१७७; २.१.१९१; ५११३१३ ७.
 १९५; ८.१९५; १८.२००; २६.३०२; ३.

९. २५१२५ ६११९ १०. ११२२ ४.३६.
 ११११७१२०; ३.१.२. १४१७ ९.२०
 ११११११२१२ ३८.१६; ५७.१०६; २.
 १३९. १७१२२ ११ ४.१.९८. २५३;
 ६.१.१२. ७१; १६. ११०१२०; २५;
 १७. १५११५१६१८ २५; ३०.२२; ३९.३३;
 ३३; ९१.७३; ४.२.१.१६५; ७.१.३७.
 २५५; २.१०.२८५; ४. १४२४ ३.
 ८६.३३८.

कित् (पा. श.) १.१.३. २११२१२३ १२१२१३१
 १४ २ १८११८१२१२२ १३१७७१७
 ; ४६; ५. ५३ ५४ १
 १८११८१२५१२५ २६ ४७ १६१
 ; ५५; ५६; २.१.१९१
 १७ ; १८. १२१३ ६७ ३.१०.२६९;
 ; १८. १९९; २००; ३.१०.२६९;
 ३.१.१३. २३; ७८१६१११ ; २७.
 ३७; ३०.३८; ३९; ३८.४६; २.१३९.
 ८१११२ १३२ ;
 ६.४.१९. १३१९१२१ ४१११ २२.
 ११२४ २४ २३ ११२३३ ४२.
 १९०; १९१; २३.१९३; १९४; ४२.
 २०१२१ १९६; १९८; ६४. १४१५११६१६१
 २०७
 १७१७७ ; ८७.२११; १०४. २३१२५; १२०.
 २१८; १२१.२१३;
 ७.१.६.२१९; २.१०.२२५.

कित् (पा. श.) १.१.२६. ११२३; ११३; २.१.११३.

कित् (धा.) १.१.६७. १७४.

कित् (पा. श.) १.१.५२. १६११९ १३०; ६९. १७७; ६.१.९१.७३.

कित् (पा. सू.) १.१.६३. १६६; ६.१.२०४. ११३.

कित् वव्यवहार २.१.१०. ३२०.

कित्करण १८११ १.१.३. ६१७१६ ४३; ५.५४१

३१५; १०९.३५५; ११०.३५६; ३५७;
 २.१.१.३५९; ३६२; ३६३; ३६४;
 २१२७
 ३६५; ३७०; ३७३; १२.१६।२२; ३७४;
 ३.३७७; २६.३८०; ४१.३९१; ४७.
 ३१५; ५१.३९३; ५२.३९६; ५५.३९७;
 ६७.४०२; ६९.४०२; ४०६;
 २.६.४११; ४१२; १४.४१५; १९.
 ४१८; २३.४१८; २४.४२९; ४२२;
 १४।१४।१८।२० १।१।२।४।१२
 ४२५ ; ४२६ ; २५.
 ७।७।१३।१३ १०।१० २९.९।१५
 ४२७ ; ४२८ ; २९.४३४; ३४.
 ४३५;
 ३.१.४४०; ४४३; ४.४४५; ८.४४७;
 ९.४४७; २२.४५४; २३.४५४; ४४.
 ४५९; ५०.४६३; ५२.४६५; ६७.४६८;
 ४.१.४७१; १०.४७५; १६.४७७;
 २६.४७८; ३२.४८०; ५६.४८८; ७९.
 ४९३;
 ३.१.१. ११।१६ ; २. १३ ; ८. १९ ; १७;
 ९. २० ; १२. २५ ; १५. २५ ; १९. २७ ; २२.
 ३३ ; २६. ३१ ; ३२ ; ३६ ; २७. ३७ ; ३०.
 १७।१९ २ ११. ११ ३३. १४।१४।
 ३८ ; ३९ ; ३१. ४० ; ३३.
 २० ; ४४. ५१ ; ५२ ; ६०. ५९ ; ६७. ५७;
 ५।७ १९।२० ५।५ ७९. ६३ ; ८३.
 ५८ ; ८७. ६८ ; ६९ ; ३।१२।१६ ४
 ६३ ; ९१. ७१ ; ९४. ७६ ; ८० ; ८१;
 १२५. १२ ; १३५. १२ ;
 २. १. ९५ ; ८३. ११० ; ८४. १११;
 १०९. ११६ ; ११५. १२० ; १२४.
 १२५ ; १२७. १२६ ;
 ३. १०. १९।२५ ; १९. १४५ ; १३६;
 ५८. १५० ; १३२. १५८ ; १३५. १६१;
 १६१. १०।११।१७ ७
 १६५ ; १६६ ;

४. १. १६३ ; ८. १७१ ; ९. १७२ ; २६.
 १७५ ; ३२. २५।२५ ; ३७. १७६ ; १७७;
 ६७. १७९ ; ६९. १८० ; ७९. १८३ ; ८२.
 ७।११३।१४ ५
 १८३ ; ८५. १८४ ; ११०. १८७ ;
 ४. १. १. १९० ; १९१ ; १९२ ; १९३;
 ३. २२।२३।२६ ; २१. १३ ; ४. १२
 १३. २०४ ; १४. २०५ ; २०६ ; २०. २११;
 ४४. २१६ ; ४८. २२० ; ६३. २२५ ; ७८.
 २२६ ; २३१ ; ७९. २३३ ; ८३. २३५;
 ८७. २३८ ; ९३. २४७ ; २४८ ; १०४.
 २४
 २५४ ; ११२. १।१३।१७
 २५५ ; ११६. २५७ ; ११६. २५७;
 १५१. २६३ ; १६५. २६७ ; २६८;
 २. ४. २७३ ; ३४. २७६ ; ४५. २८० ; ६६.
 २८५ ; ७२. २८७ ; ९१. २८८ ; ९२. २९०;
 ३. २. ३०६ ; ५३. ३०९ ; ९०. ३१४;
 १३२. ३२३ ; १४०. ३२३ ; १५६. ३२७;
 ४. ९०. ३३४;
 ५. १. २. ३३८ ; १९. ३४४ ; २०. ३४५;
 ३८. ३५१ ; ५९. ३५५ ; ७२. ३५८ ; ११५.
 २०।२३ ४
 ३६३ ; ३६४ ; ११८. ३६५ ; ११९. ३६६;
 २. ९. ३७३ ; ४९. ३८३ ; ५८. ३८५ ; ९४.
 ३९२;
 ३. १०. ४०४ ; ४२. ७।१०।१३ ५५.
 ४६३ ; १२।१२ ६८. ४२४ ; ७२. ४२३;
 ८४. ४२६ ; ९५. ११।११
 ४२८ ;
 ४. ६९. ४३३ ; १५४. ४४३ ; ४४४;
 ६. १. १. १६ ; २६ ; २. १९० ; ९. १३;
 १० ; २०।२१ ; १२. १६ ; १३. २।१५ ; ३२.
 २५ ; ४५. ३५ ; ३६ ; ६४. ७।१६ ; ६८.
 २६ ; ७२. ५१ ; ७९. ५४ ; ८५. ६२ ; ६३;

८६.११; ६६; ८७.६८; १३.७७;
 १०२.८०; १०३.८०; ११३.८५;
 १५८.१८; १६१.३१२; १६२.१०३;
 १६८.१०६; १८५.११०; १९२.११४;
 २२१.११३;

२.५०.१२; ८०.१३१; १४३.१३६;

१७७.१३८; १९७.१३९;

३.१०.१२; २५.१२; २६.१२;

३४.१२; १५३; ४२.१५८; ४३.१५९;

४९.१६४; ६६.१६५; ६८.१६६; १०९.

१७४;

४.१.१५१९; १४.१८४; १९.१८५;

२२.१९३; ४२.१९७; ४९.२०१; ५५.

२०३; ६२.२०५; १३०.२२१;

७.१.१.२३७; २३३; ३.२२२; १८.

२१३; २३.२४९; २७.२५१; ३७.२५५;

२५६; ५४.२५६; २६०; २६१; ६५.

२६२; ९०.२७३; ९६.२७३;

२.३.२८०; ८.२८२; १०.२८४; १३।

१४; ३५.२९१; ६३.२९१; ६७.३००;

९८.१२१४; १००.१३१५१६; १०२.

३१०; १०६.३११; १०७.३१३; ११७.

३१८;

३.४.३१९; ८.३१९; १०.३२०; ४४.

३२३; ५०.३२८; ५४.३२३; ७१.३३३;

८५.३३६;

४.९.३२७; ४६.३५६; ५५.३५२;

६०.३५३;

८.१.४.३२३; ५.३६७; १२.३६९;

१८.३७२; ४७.३७६; ६८.३८०;

२.१.११२; ३६६; ३.३८८; ७.३९३;

१९.३९९; २३.४०१; ४८.४०८; ५५.

४०९; ६२.४१२; ७२.४१२; ८९.४१९;

३.२.४२२; २९.४२८; ३४.४३०;

४३.४३५; ५९.४३९; ६१.४३९; ६५.

४४२; ७९.४४२; ८७.४४६;

४.३.४४५.

को १६; १.१.४६.११३; ५८.१५१;

२.६८.२२९; ४.३.३१३; ३.२.१०८.

११५; ७.२.१०२.३१०.

के १३; २६; १.१.९.१५; ५१.१२५;

१२३; ६९.१७९; २.१.१९२; ४५.२२१;

३.१.२५९; ३.२६१; ४८.२८३; ४.२१.

३२१; ३२२; ५१.३३५; ५२.३३६; ३३७;

८३.१७१७

२.२.२४.१५१२५; ४.८.४७२; ८२.

४८;

३.१.३.१७; ६७.५८; ९१.७३; ३.

१६१.५६६; ४.१.१६८; ७९.१२३;

४.१.७९.२३३; ३.१३२.३२१;

५.१.११९.३६६; २.९४.३९३; ३.१४.

४०५; ४.७.४३५;

६.१.५०.३३३; ६४.४३; ६५.४३८५.

६४; ९१.७३; ३.३४.१५१; १०१.१७३;

१०९.१७४; ४.६२.२०६;

७.१.२०.२१७; ३७.२५९; २.१०.

२२१; १०२.३१०; ४.३.३२६;

८.१.१.३६९; ३६२; ४.१.४५२.

कम् १.१.६९.१७८; २.२.५.४०९;

२.४.२७; ३.२.४५३; ३.१.८.१९; ६७.

२०.२११; २७.२१३; ५४.२२३; ७८.
 २२९; २३१; ८८.२३९; ८९.२४१; ९५.
 २५२; १७७.२७०; २.४.२७२; ५.२७३;
 १०.२७३; २५.२७५; २७.२७६; ९२.
 २९०; ३.२५.३०७; ३९.३०८; ४२.
 ३०९; ६६.३११; ४.७६.३३३; ८३.
 ३३२;

५.१.१६.३४३; ३७.२।६; ५८.३५३;
 ७२.३५८; १२५.३७१; २.४२. १७२२;
 ३३०; ४५. १२।१४ ३८०; ४७. ६।७।८।१०
 ३८५; ६५.३८७; ९४. १८।२४।२५।२५।
 २६।२७ ; ३९२; ३९३; ९६.२।३; ११८.

३९९; १२६.४००; ३.१०. ११।२३; १४.
 ४०५; २७.४०८; १९. १५।१६ ४३३;
 ५०.४३६; ४३९;

६.१.६. ११।१६; ८.१३; १२.२३६;
 १३.२३२; ३७.३१; ४५.३३; ६४.१२;
 ६७.४५; ८७.६७; ९६.७६; १०२.७५;

११३.८५; १६७.१०७; १७२.११४;
 १७७.१०९; १८६.११३; ११३; २२१.
 ११८; २.१. १।११ ३.१.१११; ३४.
 १५०; १५३; ४२.१५८; ४६.१६०; ६८.

१६७; १११.१७५; ११२.१७५; १३९.
 १७७; ४.२.१८५; १८१; १९.१८५; २३.
 १९४; ४७. १७।१८ ५१.२५२; ६२.
 २०७; ९२.२०९; १०१.२१३; २।१३;

११०.२१५; ४।२६।२७ १२१.२१९;
 १३०.२२१; २२५; १३२.२२२; १४२.
 २२५; १५३.२२९; १६१.२३१;

७.१.२१.२४८; २६.२।५०; ३३.
 २५३; ५०. ६।१० ५.३।२१; ६।१०; ६५.

२६२; ७८.२६३; ७२.२६३; ७३.२६६;
 ८०.२६९; ८२.२७०; ९०.२७२; २.३.
 २८१; ५९. १०।११ १०१.३०९;
 ३.३. ३।१० ५१.३२९; ५६.३३१; ६१.
 ३३२; ७०.३३३; ७७.३३४; ७८.३३५;
 ८६.३३७; ८७.३३८; ८८.३३९; १०८.
 ३४०; ११३.३४३; ४.१.३४३; २३.
 ३४३; ८३.३५३; ९३.३५९;

८.१.१.३६१; ४.३६३; ९. १५।१८
 ३०.३७५; ५६. १४।१९ ७१.३८२; ७३.
 ३८३; ७४.३८४; २.६.३८९; २५.४०३;
 ४०.४०५; ४६.४०७; ७२.४१७; ८३.
 ४१६; ३.२१.४२७; ३४.४३०; ४१.
 ४३४; ४३.४३५; ४४.४३५; ४५.४३५;
 ८८.४३७; ४.३.४५५; ४०.४६३; ४१.
 ४६३.

कस्य १.१.३. १६; ४६. २०।२०; ६१.
 १६०; २.१७. १८।१९ ३१.२०७; ४५.
 २२२; ४७.२२३; ६४.२२६; ३.६२.
 ५१९; ६७.२२२; ८८.२२५; ४.२.३०७;
 २१.३२१; ४८.३३२; ५०.३३३; ५७.
 ३३१; ९०.३४८;

२.१.१.३६०; २.५. १५।१६ ६.४११;
 २३.४१९; २५.४२१; ३५.४३७; ३.२३.
 ४५४; ४५५; ४.१.४७३; ३४.४२०;
 ८१.४६७;

३.१.२.२; ५.११; ७. १।७।८ २७.
 ३०; ६०.५६; १२२.८६; ३.१०७.१५४;
 ४.१.१६३;

४.१.१.१९०; ३.१९८; २००; १०.
 २०३; ५.४.२२२; ७८.२२९; ९३.२४५

५.१.१.१९०; ३.१९८; २००; १०.
 २०३; ५.४.२२२; ७८.२२९; ९३.२४५

२१६; २७२.२६७; १०४.२१७;
 ५.१.२३.३३६; १२१.३६१; २.४४.
 ३८०; ४५.३८०; ५५.४१६; ३६८.
 ४२२; ४.७०.४३९;
 ६.१.१.१०; २.७; ४.९; ३२.२९;
 ४५.१३१४; ८.४.५६; ११५.८६; १६९.
 १०७; २२२.१९६; २.३९.१२५; ५०.
 १२८; १७५.१३७; ३.२५.१२८; ३१.
 १५०; ४.१९.१८५; २२.१९२; ६२.
 २०५; ७.२०८;
 ७.१.५४.२५९; ७८.२६९; २.३.
 २७६; ३५.२९१; ११७.३१४;
 ८.१.१.३६१; ५५.३७७; २.५८.
 १३१३१११४; १५१७
 ४१३; ३.१३.४२५; ६७.
 ४१३.
 कयोः १.१.१.३९; ४.२१.३२९;
 ३२७; ६.१.१०२.७३; ७.१.१.२१६; २८.
 २५१; ८.२.१०८.४२२.
 केसाम् १.१.१.२९; ११.६६; ७०.
 १८०; २.६४.२३६; ४.०.१.३२९; २.२.
 २४.४२५; ४.१.३.१९८; ४.९. १२१२१
 १२; ८.४.६८. २६६.
 कास्मिन् १.१.६३.१६६; २.३२.२०८
 १४१५११६; ३.२३. २५४; ४५५;
 ३.२.८३.१९१; ११५.१२०; ३.१३८.
 १६३; ४.१.१६६; ४.१.१.१९५; ३.१९९;
 ८८.२३९; ५.२.२७.३७७; २६२.३७५;
 ३.१०.४०५; ६६.४९८; ६७.४९९; ७.४.
 ४२४; ६.१.९. १११२०१२११; ३.१३.
 १२५; १२६; ४.१.१६९; ४.२.०२; ७.
 २.३५.२९१; ३.५०.३२८.

केसु १.२.६४.२४१; ४.२१.३२५; २.
 २.४.४२७; ६.१.५०.३८.
 का १.१.१.३९; ३०; ८.६०; ३८.
 २१; ९५; ४.१.१९; ५१.१२७; ६०.
 १५८; ६२.१६३; ६८.१७६; २.१८.२००;
 २७.२०३; ४५.२९७; ४.२.२२५; ५०.
 २३६; ३.१. १३१४१४ २७
 २५४; २५६; २५७;
 ३.१२.२७५; ६०.२८५; २८७; ४.५१.
 १७१४
 ३३४;
 २.१.१.३६१; ३६५; ५१.३९३; ६९.
 ७१२७
 १०८; २.८. २१२१ ३.१. २३१४
 ४२९; ९.४२७; ४२८; १३.४२९; ४.
 ३४.४२२; ८५.५०९;
 ३.१.२. २१ ३. २५ १४ २२.३५
 ३०.३९; ३१.४९; ३३.४३; ३६.२५;
 ८०.६२; ९०.७९; १११.८५; २.१.
 ११४
 १५; ८.१.११; १०२.१९३; १५८.
 १३२; १७८.१३६; ३.३.१३९; १०८.
 १६१६
 १५४;
 ४.१.३.१२५; २००; १३.२०४; ५५.
 २२५; ६३.२२९; ६६.२६७; ८७.२३८;
 २३२; ८९.२२०; ९०.२२२; १३१.
 २५९; १५५.२६३; १६२.२६५; १६३.
 २६५; ४.५९.३३२;
 ५.१.२८.३२३; ५९.३५५; २.५२.
 ३८५; ९.४.३९९; ३९२; ३.२८.४०८;
 ६.१.५.१०; ९.१५; ३२.३२; ३७.
 ३१; ८५.६९; ९६. १६१६१७१७
 ३९;
 १०८.८३; १२७.९०; १३५.९२; १३३;
 ३.७६.१६९; ९८.१७३; ४.१९.१८५;
 २३.१२४; १३२.२२३; १६०. १५१२०;
 २३०;

१८२२२५ ८११ १७ ३१८८
 ; १२५; ५१.१२५; १२६
 १११९६ २५१७२५ १२७; १२६; १२६; ५२.
 ; १२७; १२६; १२६; ५२.
 १११९९ ११३३ ५ १३२; ५६. १३५;
 १३०; ५५. १३१; १३२; ५६. १३५;
 १३१५२६ २५१७१२३ ६१६१६६
 १३५; १३५; १३६
 २० ११३३ ३५१५२५ २१९१ १०१९६
 ; १३७; १३८; १३९; १३०
 २२ १७२२ १९ १८१९ ६९
 ; १३३; ५७.१३२; १३३; १३३;
 ३ ११२२५ ७१९ ३१११२१५
 ; १३६; १३७; १३८
 २० १८१० ५१३२१२३ ११
 १३९; ५८. १५२; १५३; १५४
 ८१२ ; ५९.१५७; ६०.१५८; ६१.१५९;
 १६०; ६२. १६१; २११०१७ ५१०
 १६३; १६३; १६३; १६३;
 २३ १११ १२१७२३ १६७;
 १६५; ६३. १६५; १६७;
 ३१८; ११०११२ १९६ १३०;
 १६८; १६९; ६५.१६९;
 १ ११२२२६ ११२६१२७
 १७१; ६७. १७१; १७२;
 २ २२२२ ५१७२२६ ५१८
 १७३; ६८. १७५; १७६; १७७
 १४ १२१५२३ ७११ १८०;
 ; ६९. १७८; १७९;
 ७०. १६२१ १० ७१.१८२; ७२.
 १८०; १८१; ७१.१८२;
 १४१५२१ १७ २१२२ ७८
 १८३; १८४; १८५; १८६;
 २६ १५१८२५ ५१८ ७४.
 १८७; १८८; ७३.१९०;
 १२ १९०;
 २.१०. १०१९६ ; १९२; १९३; ४.
 २३२६ ४ १९३ ८१९९ ; ११०.
 १९३; १९४; ५.१९४; ९.१९६; ११०.
 १११११९६ ; १८. १०१११ १९
 ११९८; १८०; २२०; २२०.
 ७१०; २६. २०३; २७. २०२; २०३; २०४;
 २०१; २६. २०३; २७. २०२; २०३; २०४;
 २८. २०६ १७२२ ५१७ १४१
 २०६; २०५; २०६; ३०. २०६
 १४१७७ ३१४ १९१२३ २५ ३२.
 ; २०७; ३१. २०७; २०८; ३२.
 १७३१ ६२५ २३१५११
 २०८; २०९; ३३. २१०; ३९.
 २१ २१२३ १६१६१२१२३ ४३.
 २११; ४१. २१२; २१३; ४३.
 २१ १५२० १११० २१७
 २१४; २१५; ४४. २१६; ४५. २१७;
 ११०६ १११४ २११११ ११४११११
 २१८; २१९; २२०; २२१
 १४ २२२; ४६. २२३; ४७. २२४; २२५;
 ; २२२; ४६. २२३; ४७. २२४; २२५;

४८. ११२०१२३२४ ११११३ ४११०
 २२३; २२४; २२५; २२६
 १३ ४९. २२५; ५०. २२६; ५१. २२६;
 १११७२२ ३१८ ५२. ६१३२०
 २२७; २२८; ५२. ६१३२०;
 ५३. २२९; ५८. १०१७११२२ १३११४
 २२९; २२९; २३०;
 ६३. २३२; ६४. २३३; ६५. २३४;
 १४२४ १७१११ १६१११११११
 २३५; २३५; २३६;
 २५ १२१६११२३२६ ७१११२
 २३७; २३७; २३८;
 १४१७१११२४ २४ २५
 ; २४१; २४२; २४३;
 २१ ८१२०१२५ ७ ६६. २३७;
 २४४; २४५; २४७; ६६. २३७;
 ६८. २४८; ११११८ २४४ २४४
 ; ६९. २४५; ६९. २४५; ७२.
 २५२;
 ३. १२१९६ ६१२१२१२१२३
 २५३; २५३; २५४;
 ३२२ ५१७१३१७ ३३३६१११०
 २५५; २५७; ३३३६१११०
 २१२२ ३३३ २. १३११८१२१
 ; २५९; २. २६०; ३.
 २६१; ४. ३१४७८११८ २३३ १०१
 २६१; ४. २६३; ९. २६४; २६५
 १५११८ २१४७११२२ १०. ८१२७
 २६६; २६६; १०. ८१२७
 ३ १५ २२ २३४ २११
 २६८; २६९; २७०; २७१; ११. २७१
 २२ २१० ३६१२१५ १२. १४१६६
 ; २७२; २७३; १२. १४१६६
 १८१२ १६१२१२५ १७ १४.
 ; २७५; २७६; १४.
 २७३ १५२० २७. २८३; ५८. २८४;
 २७४; २७५; २७. २८३; ५८. २८४;
 १०११२२४ २६१९ ६२.
 ६०. २८५; २८६; ६२.
 ७१. १२१३१११८ २९०; ६३.
 २८७; २८८; २८९; ६३.
 २. १३१२६ ६११३ ७८. २९३;
 २९०; ६७. २९१; २९२; ७८. २९३;
 ७९. ६१६१११
 ७९. १०११११६१ १९१२० ५११५१
 २९६; २९६; ३००
 २५ १६१२४ १७११८ १२२२४
 ; २. ३०४; ३०५
 १११२ ३६७२३ १२४
 ३०६; ३०७; ३१०; ३.
 २७१५ २११ १३. ६११०११३
 ३१२; ३१३; ३१४; ३१६;
 ७ २४२५ ११ ३१९; १७.
 ३१७; १४. ३१८; ३१९; १७.
 १२ १९. १९ १९१२२ ८१२२
 ३१९; १९. ३२०; २१. ३२१; ३२२;

१६।१।१८ ; ५.११; ६.११२; ७.११
 १४२२ १।१६।२।१२४ १।६।१।१।१८।
 ११।२।१ ८।१३।१४ १०।१२ ८।१९
 ; १५ ; ८.१६ ; १७ ;
 २।३।२५ १३।१४।१५।१९ ; ११.१०।
 ; १२.२।९ ; १५ ७।२४ ; १४.
 २।१० ११।१३ १७.१७ १।१३
 २५ ; १८.२६ ; १९.२६ ; २७ ;
 २१.२८ ; २२.२८ ; २९ ; ३० ; २५.
 ५७ १४ ३।४।१०।२५ ५।१२।१२२
 ३० ; २६ ; ३१ ; ३३ ;
 १७।१८ २।१ २।५ ३०.३८ ; ३८ ; ३०.३८ ;
 ३५ ; ३६ ; २७.३७ ; ३८ ; ३०.३८ ;
 ६।८।१।१।२० २ ; ३१.४० ; २।७।
 ३९ ; ३२.२४ ; ३३.४३ ; ३४.२३ ; २।६।
 १२ ; ३२.२४ ; ३३.४३ ; ३४.२३ ; २।६।
 ६ ; ३५.१६।१७ १५।१६।२१ ; ४६ ;
 ; ३५.१६ ; ३६.४५ ; ४६ ;
 ३९.२३ ; १४।१५।१९ ५ ६।२१।
 ३९.२६ ; ४०.१७ ; ४२ ; ४३.५०
 २४ १०।२३।२५ १२।१९।२३ ; ४५.
 ४४.५१ ; ५२ ;
 ८।११।१४।१८ ५।६।८ १०।
 ५३ ; ४६.५४ ; ४८.५५
 २० ; ६७.२१ ८।११।२।२५ १।२६ ;
 ; ६७.५६ ; ५७ ; ५८ ;
 ६० ; ७८.६० ; ६१ ; ८०.६२ ; ८३.६३
 ५।६ १४ ८ ७।१० ३।६।
 ; ६४ ; ८६.६५ ; ८७.६६ ;
 १५।२।१ २४ १०.४।५ २५
 ; ६८ ; ६९ ; १०.४।५ ; ११.७।१ ;
 १।८।१६।२२ २।७।१७।२४।२५।२५।२५।
 ;
 २६ २४ ११।१२।२५ १४.१८।
 ; ७४ ; १२.१७ ; १४.७८
 २२ ; ७९ ; १५ १६.८९ ; १०५.१९
 ; ७९ ; १०५.१९ ;
 ११२.१४ ; ८६ ; ११४.१७ १२३.२५ ;
 १२९.८९ ; १३१.८९ ; १३२.११ ;
 १३४.१५ १३५.२१ २ १३७.१७ ;
 १३४.१९ ; १३५.१९ ; १३६.१९ ; १३७.१९ ;
 २.१.१६ ; १.१६ ; १.१६ ;
 ८.१६ ; २१.१०।१० १६.१६ ५६.
 १।१४ २१ २०।२०।२१ ११।१३
 १०५ ; ५९.१०६ ; ६१.१०७ ; ७१.
 ११।१८ १२।१२।१२ ८३.११० ; ८४.
 १०८ ; ८०.१०९ ;
 १७ १।११ १।२४ १।२४ १।२४ १।२४
 १११ ; १०८.११५ ; १०९.११६ ;

११०.५।६।७।९ ; १११.१२८ ; ११२.
 ११९ ; ११५.११९ ; १२० ; ११८.३।७।
 १।२२ ; १२०.१२२ ; १२३.१२३ ; १२४ ;
 १२४.१२४ ; १२६ ; १२७ ; १२६.१२८ ;
 १२७.१२८ ; १२९ ; १३० ; १३५.
 १३१ ; १३९.१३२ ; १४१.१३३ ; १४६.
 १३३ ; १५०.१३३ ; १३४ ; १५८.१३३ ;
 १७१.१३५ ; १७८.१३६ ; १८०.१३६ ;
 ३३.११।१८ १०.१४१ ; ११.१४३ ;
 १२.३।१८ २।२२।२३ ; १८.१४४
 १० ; १९.१४५ ; २।६ ; २०.१२।१४
 १३८ ; ४३.१४८ ; ५६.१४९ ; ५८.१५०
 १३।१३।१५।२० ; १०.१५१ ; १४.१५३ ;
 १०१.१५३ ; १३२.१५८ ; १५९ ;
 १३३.१५९ ; १६.० ; १३६.१६१ ; १६२ ;
 १४२.१६३ ; १४५.१६४ ; १५१.१६५ ;
 १६१.१३।२।२३ ; १६६ ; १६३.१६७ ;
 १६७.१६७ ;
 ४.२.१६८ ; १२।२० १६९ ; ८.१७१ ; ९.
 १६२० ; १७२ ; २१.१७१ ; १७२ ; १७३ ;
 २४.१७३ ; २६.१५।१७।२।२५ १।६।
 १४।२१ १७४ ; १७४ ; १७५ ;
 १४२१ ; ३१.१७६ ; ६७.१७७ ; १७८
 १७ १।१।२।२।२० ७७.१८१ ; १२१ ;
 ; १७९ ; ७७.१८१ ; ८२.१८३ ; १८४ ;
 १८२ ; ७९.१८२ ; ८२.१८३ ; १८४ ;
 ८५.१८४ ; ८९.१८५ ; ९३.१८५ ;
 १०२.१८६ ; १०३.१८६ ; ११०.१८७ ;
 १८८ ;
 ४.१.१.६।२।५ ४ २५ १०।
 १४।२३ १०।१६ २।३।१५।१७ २८
 ; ११५ ३० ; ११६ ; ११७ ;
 २५ १।३।१०।१।१२।१५ १६।२१।
 १९८ ; १९९ ; २००

२५ १५ ३१० ५१३
 ५२०९; ६२०२; ७२०३; १०
 २५ २१२५ १११९१२२
 २०३; १३२०५; १५ २०५;
 २१६१२५ ३१६१९६१२३ १७
 २०६; १८२१०; २०२११; २५२१२;
 ३२ १७१९८ ३३ ३५२१९ ३६
 १२१ २१५; ५५२१७; ५८२१३ १५१९८
 ५५२२०; ५२२२१; ५५२२२; ६३
 २२३; ७८२२९; ८११२३१६१२३
 ६३५; ८२ ५१०१९११५१७७१२०१
 २०१२२ ५६१९८ २६१७ ८६
 २०१२२ ८७ ५६१९६ १८८ १३१७
 २३७; ८७ २३८; १८८ २३९;
 ८९२५१; २५२; ९० २५३; ९२
 ८११११९ २८१३१९११९१२६ ९३
 १११३ ५१२१९१२२२५१२७ ७१९८
 २५१; ९८ १६१८१९ १५ १०५
 १६१३३२६ १५५२ १२०२५८;
 १३० ३५; १३५ १५; १५५ ३३३
 १५७ १०१५१७ १५२० १५१०
 ३३२; १५५ २६२; २६३; १५८ २६३;
 १६३ १३१७ ६१७१२६ १६८
 २६१; २६३; १७५ २७०; १७७ २७०;
 २५ २७३; ९ २७५; २५ १६१७७
 १८१८१२०१२०; ३६ १३१७ ३८ २७८;
 ५२ २७९; ५२ २८२; ६६ २८५; २८६;
 ७० २८६; ९१ २८९; ९२ २९१; १००
 ६१०११११३ ७१० १३२०
 २९२; १०५ २९५; २९७;
 २९६ २९९; १३३ ३००; १५१ ३०१;
 ३२ ३०२; ३ ३०३; १६ ३०३; २२
 ६१३ २०५; २३ ३०५; ३१ ३०५; २५ ३०५;
 १३१३३३३३३३३ २५ ३०७; ३५

७ १११७ ५
 ३०८; ३९ ३०८; ५२ ३०९; ६६
 १२१९८२२ ११ २
 ३११; ३१३; ८५ ३१३; १०१
 ५१९६ ११५ १२० ३१८; ३१९;
 ३१५; १०५ ३१६; १२० ३१८; ३१९;
 १२७ ३१९; १३२ ३२१; १३५ ३२२;
 ७११ १७२२ २
 १५० ३२३; १५५ ३२५; ३२५; १५६
 ३२२ १६१३ १६३ ३२७;
 ३२५; ३२६; १६३ ३२७;
 १० ३२९; २० ३३०; २५ ३३०;
 ५५ ३३२; ६० ३३२; ६२ ३३२; ७६
 ३३३; ८२ ३३५;
 ५ १० ११९८२२ २ ३३७; ३३८;
 ३ ३३८; ५ ३३८; ९ ३३९; ३४०; १२
 ३४१; १३ ३४३; ३४५; १९ ३४३;
 १ ३४३२६ १५ १५१२१
 ३४५; ३४५; २० ३४५;
 २१ ३४६; २२ ३४६; २८ ३४७; ३४८;
 ३४९; ३१ ३४९; ३७ ३५०; ३५१; ५८
 ३५२; ५२ ३५२; ५८ ७१५१५१११
 २०१२२१२५ २६१८ ५९ ३५५; ३५६;
 ७६ ३५७; ८० ३५९; ९० ३६०; ९५
 ३६०; ९६ १५१६१९ ११३ ३६२;
 ११५ ३६३; ११५ ३६३; ११६ ३६५;
 ११८ ३६५; ११९ ३६५; १२७ ३६७
 २५ १६१६१११११३१३१३२२२ १२०
 ३६९; १२१ ३७०; १२५ ३७१;
 ३ १३१२० ६ ३७३; १० ३७३
 १३; ११ ३७५; २० ३७६; २१ ३७६;
 २३ ३७७; २७ ३७७; २८ ३७७; ३७
 ३७६; ५० ३७९; ५१ ३७९; ५६
 ३८१; ५७ १६१९ ३९५ ५८ ३८३;
 ५२ ३८५; ५८ ३८५; ७२ ३८७; ७३
 ३८७; ७५ ३८७; ७६ ३८८; ७७ ३८८;

२४.३२९; २५.३२९; १२.३२९; १४.
 १२२५ १६१२०२२१६; ११२२
 ३९९; ३९३;
 १७.१५२०; ११५.३९९; ११६.१२
 १६१६; १२६.१०३;
 ३.१.२७; २.१०१९; ५.५६१११
 १७.१०६; १८.१०६; १९.१०६;
 २२. ३६११०१३१६१९; ३१.१०९;
 ३२.१०९; ३२.१०; ५५.२१३; २१
 २१६; ५७.२२५; ६०.२१७; ६६. ११७
 २०; ६७.११९; २२.६८. १५२५
 ७२.२२६; २२.३; ७४.२२३; ८२.२२६;
 ८८.२२७; ९३.२२७; २२.८; ९२.२२८;
 ९९.२२९; १०६.२२९; ११८.१२९;
 ४.१.२३०; ५.२३१; ७. ७१२१७७
 १७१९; १२.२३२; १९. १२१७ १५
 २२.२३३; २७. १७२०; ३०.२३३; ३६.
 २३५; ५०.२३६; ७३.२३९; ८८.२३९;
 ११३.२३२; ११५.२३२; १५२.२३२;
 ६.१.१. २३११३१९; २; १०११४
 १८२५ २५११०; २. २३ २७८१११
 ५११२; ५. १०१२१२२ २१११२१३
 २३; ६.११; ७.१२; ८. १७१९१२०
 ७७१२ ५१२०१२२१७ ११३१७
 १३; १२. ११२१११५१७१९ २५
 १९; १३. ११५ १५ १५११२१
 २२; २५; १७.२५; २६. २५
 २७.२६; २८.२६; ३०. १६१९ ३२-३३
 १२१८ ५१२११२ १७२३
 ३०; ३६. ३०; ३७.
 ७ २१२२० २१६१११ ६१११
 ३१; ३२; ३३; ३४. ३५. ६१११
 १५२३२५ १२०२३; २८.३७; ५०.

१२१२१९ ५१.१८; ५८. ३१८
 १११३ १८१९ ११ २२
 १०; ६१. १०; २१; ६२.२२;
 १३; ६५.२३; १११९ ६७.२५; ६८.
 २१२२१ २७; ६९. १५१८ २६१९६
 २३; २६; ७१. ५१; २६ ७७. ५१०
 ८४.५५; ८२.५५; ८२. ६१२३ ५१
 १२ १६२२ २५ ५१२१
 ५९; ८५. ५९; ६०; ६१;
 १०१६१२ १७२०२३ ५ ८६.
 १२१६१९ ५६२१ ७१३ १२१
 ६५; ६६; ८७. ६७; १२१
 ६१; ८९. १६१८ २१११९
 ९०.७० ११. ७०; ७३;
 ९३. २७२३ २५ १५
 ७५; ७५; ९२.७५; ९५.७६;
 ९८.७७; १०२. २२६ १११२ १२
 १९; १०३. २३; १०८. ८२; २६११२२
 २६; २; ११२. २५२५ १६२०
 १२३. २६; ८७; १२५. ६२८; १२७. ८९;
 १२९. १०; ११; १३५. ९२; १३
 २२ १६; १२२. १५; १५०. १९; १२७.
 ६७१९ १५२. १३ १५८. २ २६७८
 १८२१२५ १००; १६१. ११; १०२;
 १६२. १०२; १०३; १६६. ३१११२ १६७.
 १५१७२०२३ १०५; १६८. १०६;
 १७१. १०७; १७२. १६१९१२०; १७२.
 ८११ १७७. ३११५१५ १८२. १०९;
 ११०; १८६. १०१११९ ३१ १९०.
 ११३; १९२. १११; २०२. १०११
 २०५. ११७; २०७. ११७; २१५. ११७;
 २२२. ११९; २२३. १०१९;
 २. २. १२३; ११. १२३; १२२; २९.
 १२९; ३३. १२५; ३८. १२५; २९. २१३
 २२; १२६; ५०. १२९; ५२. १२९;

६।१० ११।१२ ८।२१
 १३१; १३९. १३५; १४३. १३६;
 १८७. १३९; १९७. ८।१७।१९
 ३.१. १३।१८।२१ ८. १६।१७
 १५; १०. १४; १६; १३. १४; २५.
 १६।१८ ४।१६।१७।२१
 १४; ३३. १४; ३४.
 २५ ७।१०।१८।२१ १।४।१४।२२
 ; १५१; ; १५२;
 २।५ ७ १५
 १५३; ३५. १५; १५; ३७. १५; ४२.
 १९७; १५; ५०. १६; ५२. १६;
 १६; ५१. १६; ६१. १६; ६२. १६;
 १६; ६६. १६; ६८. ५।११।१५
 १६; ७२. १६; ७६. १६; ७९. १६;
 ८२. १६; ८६. १६; ९५. ८।१०।१५
 १०९. १।२।१० १।२. २।२. १।७;
 ४. १. १७; १७; २. १८; ३. १८
 २; १. १७; १६. १७; १६; २२.
 १८; १८; १८ १२।१।१८ १।२।
 १८; १८; १८; १८; १८;
 २२।२३।२५ १।८।१०।१२।२०।२३
 ; १८;
 १।८; २३. १८; २४. १८; १९; ३४.
 १।१५ १ १४ १२।१३।२२
 १९; १९; ४२. १९;
 ४६. १९; ४७. १९; ४८. ८।१४।१६
 ५२. २०; ३०; ५५. २०; ५६.
 २०; ६२. १६।१८ २।६ ६४.
 १५।१६।१७ ६६. २०; २०;
 ७४. २०; ८२. २०; ८७. २०;
 १०।१३ ८९. २०; ९०. १२।१३
 १३. २०; २०; १००. २०; १०१.
 २१; १०४. ११; १०६. २१; ११०.
 २१; ११४. २१; १२०. १।३।१८।२२
 २१; १२१. २१; १२८. २१; १३०.
 १।१५।२३ १३. २१; १३. २१; १३.
 १०।१५।१७ १३. २१; १३. २१;

१४१. २२; १४४. १३।१६
 २२; १४९. २२; ३।७।८ १२
 १५४. २२; १५५. ३।७ १२
 १६०. २३; १६१. १३।१६।२१
 २५ ८।११।२० १ १४।२१।
 २३; २३; २३; १७१. २३;
 २३; १७२. ३।७; १७४. ११।१३।१६।२२
 २३;
 ८।११ २३;
 ७. १. १. १३; १८।२१ २३; २. २०;
 २।१४।१६ ३. २२; ६. २३; १३. २४;
 १४. १।१०।१२।१८; १८. २४; २१.
 १६।१९ २३. २२।२४ १६ १।५
 २४; २३. २२; २४; २७. २५।५
 २८. १६।२२ ३०. ८।२३ २।५।६।
 १।१।११।१४ ३४. २५; ३६. ७।९
 ३७. १।१७ ३७. १।१७ ३९. २५; ४०.
 २५; ५०. २५; ५४. २५; ४।९
 ५।५ ७२. २६; १६।२६ २६; ७३.
 २६; ७२. २६; २६; २६; ७३.
 ३।४।८।१० ३।७ १४।१६।२२
 २६; २६; ७४. २६;
 १२।१३ ७७. २६; ८०. २६; ८२.
 २६; २७; ८४. २७; ८६. २७; ८९.
 १२।१४ १०. २७; १।१५ १६. ६।७।
 २७; १०. २७; २७; १६. २७;
 १८।२० १४।१६ १।२१
 ; २७; २७;
 २. ३. २७; १।११।१३ १।१७।२१
 २८; ८. २८;
 १०. १४।२१ ६।१५।२४ १०. १७.
 २३; १९. १५; २०. २८; २१. २८;
 २३. २८; २६. २८; २८; २७. १।
 २१।२४ ३।५ ३०. २९; ३५. २९;
 ; २९; ३०. २९;
 ३७. २९; २९; ४४. २९; ४७.
 २९; ५८. २९; ५९. २९; २९; ६२.
 १५।१६।२० २९; ६३. २९; ६७.
 ४।५।८।१९।२३ ६।७।८ २९;
 ३०; ३०; ७३. ३०;
 १ २।२२ ८२. ३०; ८४. ३०;

११ ३०५; ११.३०५; १८. १६१८१२१
 २१७ ३०६; ३०७; १९. २११२५ ५८;
 १००. १११२१७ ३०८; १०१.३०९; १०२.
 १५ २१११०११३१५११७ ३०९;
 ३११; १११२१ ३१२; ११५.३१५;
 १३१९९; ३. ६१७३१९८ ५
 ८. १५१६११९ ३१९९; १०.३२०; १५.३२१; १५.
 १३१६१२३ ३२१; ३२.३२२; ३३.३२३; ५५.
 ३२३; ३२५; ५६.३२६; ५७.३२७; ५०.
 ३२८; ५५. १११९८ ३२९; ३३०; ५६.३३१;
 ६६.३३३; ६९.३३३; ७१.३३३; ७८.
 ३३५; ७९.३३५; ८३.३३५; ८५. ८१२१
 ११२०१२५; ८७. १६१७० ३३८;
 १२. १३११५ ३३९; १०९.३३९; ११९.३३९
 २३; ३३३;
 ४. २१५११९ ३४५; २.३४५; २५ १११११९
 १.३४६; १०.३४७; १३.३४८; २७.
 ३४९; ३५.३५०; ५७.३५१; ६०. २११३
 ६१. १०१३१५ ३५५; ६५.३५५; १७१७१०
 १३; ६७.३५५; ७५.३५६; ७७.३५६;
 ८२.३५६; २११११५१६१७ ३५७; ८३.
 २३११०१५११७ ३५८; ९०.३५९; १२.३५९
 १५; ९३.३६०;
 ८. १. १६ ५१२ ५७१२ ३६१; ३६२; ३६५; ५.
 ११९०१६१२० ५८; २११२३ ३६७; १२.
 ३६९; १५. ३७१; १७. २३३२ ३८.
 ३७३; ७११ ३७३; २६.३७५; २७.३७५; २८.
 ३७५; ३५.३७५; ५७.३७६; ५५.३७७
 २३; ३७८; ७०. ११११११२१६ ३८१; ७१.
 ३८२;

२. १. १५ २१५ १७१३१६ ३८६; २. १७१३१६ ३८७;
 ३. ३८३; ५. ३८८; १७ ११५१३ ३८९;
 ५७१११ ३९१; ३९२; ३९३; ७. ३९५; ८. ३९५;
 ९. ५२.३९५; ३९६; ११. ३९६; १६. ३९८;
 १९. २७१५ ३९९; २१. ३९९; ५०. ४०. २२.
 ६१२१ ४००; २३. ६१३१९ ४०१; २५. ४०२;
 ४०३; ३२. ४०५; ३८. १५१७० ४०५;
 ४०६; ४८. ४०८; ५५. ४०९; ५६. ४१०;
 ५९. ४११; ६९. ४१२; ७२. ४१२; ७८.
 ४१३; ८०. ४१३; ८१. ४१५; ८२. ४१५
 २५ ४१६; ८३. १२१३ ४१७; ८६.
 ३७१११५ ४१८; १०६. ४२०; ४२. १; १०८.
 ४२३;
 ३. १५. ६११११९८ ४२६; १७. ४२७; २६.
 ३३३४ ४२८; २९. ४२९; ३२. ४२९; ३५.
 ४३०; ३७. ४३१; ३८. १२११२०१२२ ४३२;
 ३९. ४३२; ४३. १०११८ ४३३; ४१. ४३५; ४३.
 ४३६; ४३. ४३५; ४५. ४३६; ५८. ४३९; ५९.
 ४४०; ६५. १५१२३ ४४२; १८१६१११२ ४४३;
 ६७. ४४३; ७९. १५१६११९ ४४५; ४४. ४४५;
 ४५. ४४६; ८८. ४४७; ९७. ४४८; १०५.
 ४४८; १०८. ४४९; ११०. ४४९; ११२.
 ४५०; ११६. ४५०; ११७. ४५०;
 ४. ५११६११० ४५२; २. २१७१२१९ ४५३;
 ३. १० १५६१८ ४५५; ११. ४५६; १३.
 ४५६; १५. १२११३ ४५७; १५. ४५८; १६.
 ४५८; २२. ४६०; ३२. ४६१; ३५.
 ४६२; ४२. ४६३; ५७. ७१११७ ४६५;
 ४६. ४६५; ४६६.
 कानि १. १. २१. ३७८; २७. २५; ३९.

८४.५६; १६।१८; ८५.१०; ८६.६५;
 ८७.६६; ९०.७३; ९१.७०; ९४.७५;
 १२।१८; ९५.७६; ९६.७६; १०२.
 ७।१४२२; १०८.८४; ११३.८५;
 १२५.८७; ११२.८८; १२७.८९; १२८.९०;
 १२९.९०; १३०.९१; १३१.९१; १३५.
 २२; १५८.९७; १५९.९८; १६१.
 ११; १६६.१०४; १६९.१०७; १७२.
 १०३; १७४.१०८; १८७.११३; १९२.
 ६।११६।२२; ११६.११३; २०४.११६;
 २१३.११८; २२१.११८; २२३.११९;
 २.१.१२१; ३८.१२५; ४७.१२६; ४९.
 १२६; १२७; ५०.१२८; ५२.१२९; ८०.
 १६।१८।२०।२२; १३।१४।१६; १३९.
 २।८; १७५.१३५; १८६.१३८; १८७.
 १३८;
 ३.१.७।१०।११; १०.१२; १४.
 ८।१२; २५.१३; ३४.१५०;
 १५१; ३५.१।११।२१; ३६.१५६; ४२.
 १५७; ४३.१५८; ४६.१६१; ४९.
 १६१; ५९.१६३; ७०.१६७; १६८; ७३.
 १६८; ७४.१६९; ७६.१६९; ११६.१७२;
 ९८.१७३; १०९.१७४; १११.१७५;
 ११२.१७५;
 ४.१.१४।१७।१८।२०।२३; २।५।७।
 ८।१।११।१२।१३।१४; ३.१२; १३.
 १७; २२.१२७; १२८; २३.१२३; २४.
 १२।१४।२०; ३४.१२५; ४२.१२८; ४६.
 १२८; ६।७।८।९।१०।११; ५१.२०२; ५२.
 २०२; ६२.२०६; ६४.२०७; ८९.२१६;

९०.२१२; ११०.२१५; १११.२१५;
 १२१.२१९; १४०.२२६; १४२.२२५;
 १६०.२३०; १७२.२३४;
 ७.१.१२.५।१५; २०.२२६; १८.
 २५७; २७.२५०; ३३.२५६; ४०.२५७;
 ५१.२५८; ५८.२६१; ५९.२६१; ६८.
 २६२; ७०.२६३; ७३.२६५; ८१.२६९;
 ९०.२७२;
 २.२.२७८; ३.२७९; ५.२८१; ८.२८१;
 २८२; १०.२८३; १४.२८६; १७.२८६; २०.
 २८७; २१.२८८; २३.२८८; २६.२८९;
 ३५.२९१; ३६.२९७; ४४.२।५।१०।
 ४७.२९६; ५२.२९६; ६३.२९९; ६४.
 २१.२।१७; ६७.३००; ३०१; ७८.३०२; ९८.
 ३०५; १०५.३१०; १०६.३११; १०७.
 ३१५; ११५.३२४; ३३४;
 ३.३.१९।२०; ३११; १०.३२०; १४.
 ३२०; ३३.३२२; ४४.३२३; ४५.३२५।
 २३; ३।३।५।११; ४०.३२६; ५६.३३१;
 ७९.३३५; ९२.३३९; ९५.३३९; १०८.
 ३४१; ११९.३४२; १२०.३४३; ३४४;
 ४.१.७।१२; १०.३४७; १२.३४८;
 २७.३४९; ५४.३५२; ६१.३५४; ६७.
 ३५५; ७७.३५६; ८३.३५७;
 ८.२.१.३६१; १२.३६८; १७.३६९;
 १५.३७२; १८.३७२; २६.३७३; ३७४;
 २८.३७४; ३०.३७५; ३९.३७५; ४६.
 ३७५; ५६.३७८; ६८.३८०; ७०.३८१;
 ७१.३८५; ७२.३८६;

२.१.३०^{२३}; ६.३१^{२४}; ७.३१^{२५}; २३.
 ४०^{२६}; ३८.४०^{२७}; ४०.४०^{२८}; ४२.४०^{२९};
 ४४.४०^{३०}; ४६.४०^{३१}; ६२.४१^{३२}; ७८.
 ४१^{३३}; ८०.४१^{३४}; ८२.४१^{३५}; ८३.४१^{३६};
 ८५.४१^{३७}; ८६.४१^{३८}; ८९.४१^{३९};
 ९०.४१^{४०}; १०६.४२^{४१}; १०८.४२^{४२}; ४२^{४३};
 ३.१६.४२^{४४}; २०.४२^{४५}; २१.४२^{४६};
 ३३.४३^{४७}; ३७.४३^{४८}; ४३.४३^{४९}; ४५.
 ४३^{५०}; ४३^{५१}; ५५.४३^{५२}; ४३^{५३}; ६१.
 ७८।११।११^{५४}; ६४.४३^{५५}; ४४^{५६}; ७६.
 ४४^{५७}; ८७.४४^{५८}; ८८.४४^{५९}; ११०.४५^{६०};
 ११५.४५^{६१};
 ४.१.४५^{६२}; १४.४५^{६३}; १६.४५^{६४}; २०.
 ४५^{६५}; २२.४६^{६६}; ३२.४६^{६७}; ३४.४६^{६८};
 ४१.४६^{६९}; ६५.४६^{७०}; ६८.४६^{७१}.

किमवस्था १.३.१.२५^{७२}.

किमादि (ग.) ५.३.९३.४२^{७३}.

किमु (अ.) ८.३.३३.४३^{७४}.

किमोत्तिष्ठव्यघादाभ्यद्रव्यप्रकर्षे (पा. सू.)
 ७.१.५४.२५^{७५}.

किमोऽत् (पा. सू.) १.३.४.२६^{७६}; ५.३.१.
 ४०^{७७}.

किंपर ३.१.४०.५१^{७८}.

किंपुनर ३.१.८७.३१^{७९}; ९१.३१^{८०}; २.११५.
 १२^{८१}; १२३.११^{८२}; १२४.१२^{८३}; १२७.
 १२^{८४}; १३५.१३^{८५}; ३.१.१३^{८६}; ३.१३^{८७};
 १३३.१३^{८८}; ४.२१.१३^{८९}; १३^{९०};
 ५.१.१९.३३^{९१}; ३३^{९२}; ७६.३५^{९३};
 ११५.३६^{९४}; ११८.३६^{९५}; ११९.३६^{९६};
 १४।१५।२३^{९७}; ३६^{९८}; २.४७.३८^{९९}; ५६.
 ३९^{१००}.

म. भा. श. क्रो ५१

३८^{१०१}; ३८^{१०२}; ३.५२.४१^{१०३}; ५५.४१^{१०४};
 ६७.४२^{१०५}; ८८.४२^{१०६}; ४.५०.४३^{१०७}; १५४.
 ४२^{१०८};

७.३.१.३१^{१०९}; ४४.३२^{११०}; ६९.३३^{१११};
 ८५.३३^{११२}; ११६.३४^{११३}; ४.१.३४^{११४}; २.
 ३४^{११५}; ४६.३५^{११६}; ९३.३६^{११७};

८.१.१.३६^{११८}; ३६^{११९}; ४.३६^{१२०}; १२.
 ३६^{१२१}; ५१.३७^{१२२}; २.३७.४०^{१२३}; ७८.
 ४१^{१२४}; ३४.४१^{१२५}; ५९.४१^{१२६}; ३.४५.
 ४३^{१२७}; ६५.४२^{१२८}; ७२.४२^{१२९}; ७९.४२^{१३०}.

किंप्रथम २.२.५.४०^{१३१}; ६.४०^{१३२}.

कियत् १.१.५८.१५^{१३३}; ५९.१५^{१३४}; २.३२.२०^{१३५};
 १४।१५।१५^{१३६}; ३.११.२०^{१३७}; ५.२.४१.३७^{१३८};
 १२.
 ६.१.९.१६।१९^{१३९}; १६१.१०^{१४०}.

किरति (पा. श.) ३.१.८७.७०.

किरि (पश.) २।७^{१४१}; १.१.५८.१५^{१४२}; ३.३.
 १०८.१५^{१४३}; ८.४.२.४५^{१४४}; ७८.४५^{१४५}.

किरिकाण २.१.१.३६^{१४६}; ३०.३६^{१४७}.

किरीटेन् १.३.२.२५^{१४८}.

किल (अ.) १.१.१४.७१; २.४५.२१^{१४९}; ६४.
 २४^{१५०}; ४.३२.३३^{१५१}; ५४.३३^{१५२}; २.१.
 ११.३७^{१५३}; २.२९.४३^{१५४}; ३.२.१११.
 ११^{१५५}; ११५.१२।१९।१९^{१५६}; ४.७९.
 १८^{१५७}; ४.१.७८.४२।१३।१३^{१५८}; ९२.२३^{१५९};
 ५.१.१९.३३^{१६०}; ३.७२.४२^{१६१}; ६.१.१०२.
 ८०; २.५२.१३^{१६२}; ७.२.४४.२१^{१६३}; ३.४.
 ३९^{१६४}.

किलप्रत्यय १.१.१.३६.

किलक्षण ६.१.३०. १६।१६।१७।१८।१९।२०.

किविधि १.४.६५.३४^{१६५}.

किविधि १.४.६५.३४^{१६६}.

किशोर १.२.६५.२१७; ६६.२१८.

किशोरी १.१.३९.११९; ६३.१६७; ४.१.३.
२५।२५; ६.१.८५.६१; १०७.२१; १७७.
१०९; ४.१.११०; १३०.२१३; ७.१.
५२.२६०; ३.१.०८.३१०; ८.१.१७.३७१.

किशोरिका ६.४.१.१८०.

किशोरितरा ५.३.५५.२१२.

किशोर्यम् (वै.श.) ६.१.१०७.२१.

किष्किन्धगन्धिक २.४.१०.२७५.

किष्किन्धा (ग्रा.) ६.१.१५७.१६.

किष्कु ६.१.१५७.१६.

किसरादेः (पा.सू.) ४.४.९.३१६.

कीट ३.१.१५.१२५.

कीटपिपीलक २.४.८.२७२.

कीत्यर्थ १.१.२२.११५.

कीर् ६.१.६८.२७.

कीर्ण ८.४.२२.२०७.

°कीर्तन १.१.२२.१०५.

कील (गृहो.) २.१.१.३६५; २.६.२११.

°कीलक (गृहो.) ३.१.७.११.

कीलालप ६.१.१०२.२१.

कीलालपमन्त्र ६.३.६६.१६६.

कीलालपा ४.३.२२.३६६; ६.१.८५.६५;
१०२.२०; ४.२.२.१५५.

कीलालपारूप्य ४.३.२२.३६६.

कीलप्रतिकीलवत् (न्याय.) २.२.६.२११.

कु (शब्दः) २.२.१८.१९६; ६.२.२.
१२।१२

कु २.२.१८.२१६.

°कु ६.२.२.११३.

कु (पा. श.) ३.२.५८.१०६; ८.२.६२.१०९
१०।१२।१७

कु (पा. श.) २६; ६.१.८६.६६; ८.२.३७.
१२।१२; १।२।५।६।६; २१.२३२.
२१.२३२.

°कु (पा. श.) १.१.५०.१२२; ६.१.९.१५.

°कु (पा. श.) ८.४.१.२५३.

कुक् (आ.) १.३.२.२६०; ४.३.६०.३१८;
६.४.१५३.२१९.

कुगतिप्रादयः (पा. सू.) २.१.१.३७६.

कुक्कुट (पक्षि.) २६; ३३; १.२.७२.२५३;
३.२.१.२००; २.३।५।५।९; ४.१.०९.
३५३; ४.२.२.२७६; ६.१.१२.२२.

कुक्कुट (पक्षि.) १.२.२८.२२५; ७२.२५१.

कुक्कुटमयूरी २.४.२६.२७३.

कुक्कुटाण्ड ६.३.२२.१५७.

कुक्कुटी (पक्षि.) ६.३.२२.१५७.

कुक्कुट्यादि (ग.) ६.३.२२.१५७.

कुक्कुड (अनुकरणशब्दः) १.३.२८.२८३.

कुक्षि (प्राण्य.) ३.२.२६.१०२; ४.२.९६.२१९
२०; २६२.

कुक्षिभरि ३.२.२६.१०२.

कुचेलम् (अ.) ६.२.१३०.१३५.

कुञ्जान् (वै. श.) ४.१.१.११५.

कुञ्जिका (प. ना.) ६.१.५६.३९.

कुञ्ज ४.१.९८.२५२.

°कुञ्ज ५.२.१०७.३६७.

कुञ्जर (पशु.) २.३.३६.२५८; ५.२.१०७.
३६७.

कुञ्जशब्द ४.१.९८. ^{१२।१४} २५४.
 कुट्ट (धा.)
 न्यकुटीत् १.१.३. ३१.
 उच्चुकुटिषति १.२.१.११२.
 निचुकुटिषति १.२.१.११२.
 कुट्ट (आ.) ४.१.१५८. ^{१७।१९।१९।२५} २६३ ; २६४ ;
 २.९१. ^{१।११।११।१६।१८} २८८ ; २८९.
 कुटादि (ग.) १.२.१.११३.
 °कुटादि (ग.) १.२.१. ^{११।१३।१८} १११ ; २.४.
 ४९. ४८६.
 कुटादित्व ६.१.१७. २७.
 कुटित्वा (अ.) १.२.१.११३.
 कुटिल २.३.५. ४४६ ; ३.१.१४. २५ ; २२. ३०.
 कुटिलदण्ड १.२.६. २. ३६.
 कुटी (स्थ.) ३.१.१०. २० ; ४.१.६३. ^{२४।२४} २२५ ;
 १२. ^{२३।२५} २४६ ; ५.३.८८. ४३७.
 कुटी° (स्थ.) ५.३.८८. ४३७.
 कुटीज ६.२.८२. १३२.
 कुटीभार्य ६.३.३४. १६०.
 कुटीयति ३.१.१०. २०.
 कुटीर ४.१.९२. २४६ ; ५.३.८८. ४३७.
 कुटुम्ब १.४.२. ३०६.
 कुट्टिमा ४.४.२०. ३३०.
 कुडवमात्र ५.२.३७. ३७३.
 कुड्य १.२.४५. ^{८।८} २१७ ; २२१ ; ४७. २२२ ; २६७ ;
 ४.२.३. ३२३ ; २.४. ३२६ ; ६.४. १४८. २३७.
 कुड्यमूल १.४.५०. ३३३.
 कुड्यलेप ३.२.१. १५.
 कुड्याभूत १.२.४७. २२२ ; ६.३. ६१. १६४.
 कुणरवाडव (मं. का.) ३.२.१४. १०० ; ७.३.
 १. ३१७.

कुण्ड २६ ; १.१.१. ३६ ; २.१. ७३ ; ४३.
 १०१ ; ४७. ^{२१।२२} ११४ ; ११५ ; ११६ ;
 २.४५. २१७ ; ४.१.३. ३३६ ; २.१.२. ३७५ ;
 ३.४६. ^{७।१२} ४६१ ; ४.३.४. ४८२ ; ६.१. ६९.
 ४६ ; ३६ ; १८२. ११० ; ७.१.२०. २३७ ;
 ७२. २६५ ; २.१.०१. ३०९ ; ३.८६. ३३७.
 कुण्डपाय्य (य. वि.) ३.१.१३०. ^{१६।१६} १६.
 कुण्डल (अलं.) ^{१७} १७ ; २.३.१३. ४४६ ; ३.
 १.५. २. ५१.
 कुण्डली १.३.२. २५१.
 कुण्डशब्द ६.२.१३६. १३२.
 कुण्डा १.२.७२. २५१ ; ६.१. ६९. ४८ ; ७.१. ५८.
 २६१.
 कुण्डाद्युदात्तत्व ६.२.१३६. १३२.
 कुण्डि ७.३.८६. ३३७.
 कुण्डिका (गृहो.) ^{१४} १४ ; १.१.४४. १०२ ; ४.
 २. ३२७ ; २.३. ५०. ४६३ ; ६.७. ४६१ ; ३.
 १.८७. ^{२३।२३।२६।२६} ६९ ; २.१.१०. ११८ ;
 ६.३. ४२. १५७.
 कुण्डित् ७.३.८६. ३३७.
 कुण्डिन ६.१.१०३. ८१.
 °कुण्डिनच् (आदे.) २.४. ७०. ४११.
 कुण्डिनी ६.१.१०३. ८१.
 कुण्डोदर (पा. श.) ६.२. १६८. १३३.
 कुण्डोष्ठी ४.१. २५. २१२.
 कुतः (अ.) ^{२१} २१ ; ^{२०} २० ; ^{१६} १६ ; ^{२०} २० ; ^{१०} १० ;
^{१६} १६ ; ^{१६} १६ ; ^{२३} २३ ; ^{१३।२२} १३ ; ^{२२} २२ ; ^{३६} ३६ ;
^{१०।१५।१९} १० ; ^{७।१०} ७ ; ^{३५} ३५ ; ^{३८} ३८ ; १.१.१. ३४ ;
^{१४।२७} १४ ; ^४ ४ ; ^{४२} ४२ ; ^{३. ३३} ३३ ; ^{६।६} ६ ;
^{१. ६२} १. ६२ ; ^{१. ७०} १. ७० ; ^{२. ७५} २. ७५ ; ^{२. ७७} २. ७७ ;
^{२. ७८} २. ७८ ; ^{३. ८१} ३. ८१ ; ^{३. ८२} ३. ८२ ;

५५.३३०; ५६.३३१; ५९.३३१
२१; ३३२; ६१.३३२; ८२.६.३३५;
१६.३३८; २२.४००; ६२.१११११२।
१३।१३।१५।१८

कुत्व° १.१.६३.१६६.

°कुत्व १.१.५८.१५३.

°कुत्व° ६.१.१.११; ८.२.२२.४००.

कुत्ववचन ७.२.५९.३३१.

कुत्वादि ६.१.९.२२।२३।३।३।३।३

°कुत्स° (मा. वि.) ४.१.१६५.२६३.

कुत्सकुशकिंकार ४.६२.४१२; ४.१.८९.२३३.

कुत्सन ४.१.१४८.२६१; ८.१.८.३६७; १७.
३७५; ६९.१८।१९।१९।२४; ३.३२.
४२९.

कुत्सन° ८.१.२७.८।१०।१२।१४।१५।१९।
१९

°कुत्सन ८.१.८.३६७.

कुत्सने च सुप्यगांत्रादौ (पा. सू.) ८.१.
१७.३७५; ६८.३३०.

कुत्सयति ८.१.८.३६७.

कुत्स्यते ५.२.६५.४२३.

कुत्सा २.४.५६.४२३; ४.१.१६२.२६५; ५.
३.७४.४३२.

कुत्सादि (ग.) २.३.१.४३९; ५.२.७२.
१०।१२

कुत्सार्थ ५.२.६५.४२३.

कुत्सित २.१.५३.२।३।३।३; ३.२.९३.११२;
४.१.१६१.२६३; १६२.२६५; ५.२.
१२५.४००; ३.७४.३।१२; १५.१११२।
१२।१२।१३; ६.३.१०१.१७३.

कुत्सितक ५.२.७४.४३२.

कुत्सितग्रहण २.३.१७.४५१; ५.३.४७.४६१.

कुत्सितादि (ग.) ५.३.७४.८।११।२।२।२।
२३

कुत्सितादिसमानाधिकरण ५.३.७४.८।१३।
१५।१७

कुथुमिन् ६.४.१.४४.२२५; २।२.

कुद्दाल (परि.) २.१.६९.४०४.

कुनखी २.३.६२.४६६.

कुन्त (यु. सा.) ४.१.४८.२१३.

कुन्ती (मा. वि.) १.२.४९.२२५; ४.१.१४.
२०६.

कुन्द १.२.४५.२२०.

कुन्दुमिनी ४.२.५१.२०२.

कुण्डोः क° (पा. सू.) ८.३.१२.४३४; ३४.
४३०.

कुपि (पा. श.) १.४.३७.३३१.

कुपित २.३.३५.४५३; ८.१.८.३६७.

कुप्य ३.१.१४४.२३३.

कुब्जखञ्ज २.१.५७.३३९.

कुब्जहण २.२.१८.१।१९; ६.२.२.१२३.

°कुमार १.१.६३.१६६; ४.१.१.१६४.

कुमारधातिन् ३.२.८४.११३.

कुमारि ६.१.८५.६३.

कुमारिका ६.४.१.१२३.

कुमारितरा ५.३.५५.४३३.

कुमारी १.२.२१; १.१.१.१३६; १०.१६।१७
११.१५।१५; १९.७३; ३९.१७; ५०.
१२०; १२३; ६३.१६७; २.४.३.३।१७
४४.२१६; ४५.२१७; ४८.२३३; ४.२.
३०७; ३.३५४; १४.३१९; २.१.१.

३६९; ५१०३३; २२४. ९११०११०१
 ११११२१२११३ ; ३.४६. ७१११ ; ४.१.३.
 २५१२५ ; १९८ ; २०.२११ ; २.१३. २१२१ ;
 ११२।३।३ ; २७५ ; ६.१.७७.५२ ; ९१. १७।१८ ;
 १७७.१०२ ; २२२.११२ ; ४.१. ९१०।
 १२ ; २२.१२६ ; १३०.२२१ ; ७.१.५४.
 २६० ; ३.१०८.३१० ; ८.१.१७. २१।२१ ;
 २.६.३८९.

कुमारीक ६.४ १.१२०.

कुमारीकाम्यति ४.२.९१.२८९.

कुमारीभार्य ४.१.६३. २०।२१.

कुमार्यर्थ ६.१.९१.७२.

कुमुद ३.२.५.२८.

कुमुदस्थेनी १.४.१.३०१.

कुम्भ (गृहो.) १.१.५८. १।२ ; ३.१.८७. ३३ ;
 १२. २१।२२ ; १।२।५।११ ; ८.४.१३.
 ४३६ ; ४५७.

कुम्भकपाललोहिनी २.१.५५. ३६६.

कुम्भकार (शि.) १.१.३९. ९७ ; ३.३. २६२ ;
 २.१.१. ३५९ ; २.११. ४१८ ; ३.१. ९२.
 ७३ ; २.१. ९९ ; ४.४. ५५. ३३२.

कुम्भकार° २७.

कुम्भकारी ४.१.१४. २०६.

कुम्भवाप ८.४.१३. २०।२१.

कुम्भी १.३.७. ३६३.

कुम्भीकरोति ३.१.१२. ७६.

कुम्भीधान्य १.३.७. २६३ ; ६.३. १०९. १७४.

कुम्भीधान्यन्याय (न्यायः) १.३.७. ११४.

कुरर (पञ्च.) १.४. २३. ३२४ ; ४.१. ९३. २५०।
 ११११८.

कुरराव ५.२. १०९. ३६७.

कुराज्य ६.२. १३०. १३५.

कुरु (दे.) १.४. ५१. ३३६ ; ३.२. १६. १०९ ;
 १२२. १२२ ; ६.१. ७६. २३।२२.

कुरु° (दे.) ४.१. १७०. २६९ ; २. १३०. २९३ ;
 ३०० ; ६.४. ४२. १२६.

कुरु (मा. वि.) ४.१. ११४. २५७.

°कुरु° (मा. वि.) ४.१. ११४. २५७.

कुरुगार्हपत ६.२. ४२. १२६.

कुरुचर ४.१. १४. २०५.

कुरुचरशब्द ४.१. १४. २०५.

कुरुशब्द ४.२. १३०. ५।६।६.
 ३।०.

कुरु १.२. ४९. २२५.

कुर्कुर ८.२. ७८. ४१५.

कुर्कुरीयति ८.२. ७८. ४१७.

कुर्वण (पा. श.) ४.१. ११४. २५७.

कुर्वत् १३ ७ ; ११ ; १.२. ६४. २२९ ; ४.२३.
 १५।२३ २।५ ; ५४. ७।७।८ ; ३.१. २६.
 ३६ ; २. १२०. १२२ ; ४.१. १८९. २४० ; ५.
 १. ११९. ३६६ ; ८. ३. २९. १६।२० ; ४२९ ;
 ३२. ४२९.

कुर्वत्° ३.२. १२४. १२६ ; ३।१७३.

कुर्वती १.४. २३. ३२५ ; ३.२. १२४. १२६.

कुर्वन्तर ३.२. १२४. १२६ ; १२७.

कुर्वत्कल्प ३.२. १२४. १२६ ; १२७.

कुर्वद्भक्ति ३.२. १२४. १२६ ; ३।१७३.

कुर्वद्भूप ३.२. १२४. १२६ ; १२७.

कुर्वाण ३.१. २७. ३८ ; २. १२२. १२२ ; ५.२.
 १३५. ४०१.

कुर्वाण° ३.२. १२४. १२६.

कुर्वाणकल्प ३.२. १२४. १२६.

कुर्वाणतर ३.२.१२४.१३६.

कुर्वाणभक्ति ३.२.१२४.१३६.

कुर्वाणरूप ३.२.१२४.१३६.

कुल २७; १.१.५१.१३८; ६२.१११११४ ; ४.
२.८११११ ; ११०.३५७; २.४.६४.
३।४।५।६।७।८।९।१०।११।१२।१३।१४।१५।१६।१७।१८।१९।२०।२१।२२।२३।२४।२५।२६।२७।२८।२९।३०।३१।३२।३३।३४।३५।३६।३७।३८।३९।४०।४१।४२।४३।४४।४५।४६।४७।४८।४९।५०।५१।५२।५३।५४।५५।५६।५७।५८।५९।६०।६१।६२।६३।६४।६५।६६।६७।६८।६९।७०।७१।७२।७३।७४।७५।७६।७७।७८।७९।८०।८१।८२।८३।८४।८५।८६।८७।८८।८९।९०।९१।९२।९३।९४।९५।९६।९७।९८।९९।१००।

कुल २८; १३; १३; १३; १.१.७.१७।१८; २७.
१८।१९; ३९.१६।१७; ४०.६।१२; ५६.
१३३; ६२.५।५।५; ६९.५७।५; ३.१.४६.
३।३।३; ६.१.१३.२०; ३९.३।४.

कुल २.१.३.३६।१०; ६.३.७०.१६३.

कुलटा ६.१.९४.७५.

कुलटाया वा (पा. सू.) १.३.२.२५।२५.

कुलद्विहृ ६.३.७०.१६३.

कुलपुत्री ६.३.७०.१६३.

कुलमित्र ६.२.१०६.१३३.

कुलाख्या ४.१.७९.२३३.

कुलाजिन ६.२.१०६.१३३.

कुलायकरण १.३.२१.२३०; १४२.३३.

कुलाल ५.४.३६.४३५.

कुलालादिभ्यो वुञ् (पा. सू.) ४.३.११६.

३१७.

कुलिज ५.१.५.३५२.

कुलीन ४.१.९०.१११।१११.

कुल्या (ज.) १.१.२३.८५; ३.१२.२७६; ६.

१.५०.३६.

कुवली ४.३.१००.३३३.

कुवृषल २.२.१०.४१६; ६.२.२.१३३.

कुव्यवाय (पा. श.) ८.४.२.४५३; २२.४६०.

कुश १.१.१३.७५.

कुश २.२.३४.४३६; ४.१२.२३७।२३; ४७६.

कुशल १३; २.१.१.३६०; ३.१६.४५०.

कुशलार्थ २.३.१६.६।७।८.

कुशलिन् (मा. वि.) ८.२.८३.८१३.

कुशिक (मा. वि.) ४.१.१०४.२५३; १६२.
२६५.

कुशील ८.२.९५.११।१२।१२।१२.

कुशील १.२.४५.२३०; ३.१.२५५; १२.२७६;

७८.२१३; २.१.१.३७६; ३.१.८७.

२।११ ४।१७।१८ १।३।३।५।६।८

६६; ६७; ६८; ६९; १००.

कुशीलकूपकुम्भशालं बिले (पा. सू.) ४.१.१.

११३; ११३.

कुशीलबिल ४.१.१.११३.

कुशीलीबिल ४.१.१.११३; ११३.

कुष् (धा.)

अकोषित १.१.३.३३; १७; २.११.

११३; ३.१.४५.५३.

कुक्षे ३.१.९०.७३.

कोषिष्यते ३.१.९०.७३.

कोषिषीष्ट ३.१.९०.७३.

कुषाण ३.१.८३.६५.

अकोषि ३.१.९०.७३.

कुषि (पा. श.) ३.१.९०.७३; १४।१५।२५.

कुषुभित् १-१-५७; ५३.

कुष्णान ३-१-९०.७३; ७१.

कुसीदसूत्रात् (पा. सू.) ४-४-९-३२६.

कुसूल १-४-१-२६६.

कुस्म (धा.)

आकुस्मयते १-३-६२. १११५

विकुस्मयते १-३-६२. १११५

कूज् (धा.)

कूजति ८-१-३०. २१३३३५४४

कूडतक्षू ६-१-६८. १६६; ७-१-८४. २७३; ८-२-

१-३८५; ६-३६९.

कूटस्थ १८ ३३१ १५१९६ १-१-२०-७५;

४६-११२; १२३-१२३; ६-२-१०६-४२०;

८-१-४-३६४.

कूप (ज.) ११; ८/१११ ३/४४५५५५६/८

१-३-१-२७३; २८-२८२; ४-२-७ १३/३३

१३/१४१४१५ ३२-३३२; २-१-१-

३६३; २-३७६; ३-१-१३३. १११२/१

१२/१४२४/२४/२५/२६/२७/२८

१६१; ४-१-४८-२१८; ५-२-२०-३७४.

कूपखानक ११.

कूपखानकवत् ११.

कूपार्थ ३०; ३२.

कूपावतरण ५-२-२०-३७४.

कूल १-३-१०-२६६; २०-२७६; ४-८-०-३६६;

२-१-१-३६६; ३-५-४-४६६; ३-१-७-

१४/१५/१६/२२.

कूल १-३-१०-२६६.

कूलमुद्रज १-४-८०-३१२.

कूलमुद्रह १-४-८०-३१२.

कूलादि ६-२-१२१. ६/७/८.

कू (धा.) ३-२-१७१. १३५.

करोति ३०; १६; ७/११४ ३

८/१२ १०/१८/२२/२४ ३७ २/१/१२

२३; २४; ३४; ३५;

१-१-१-१/२१; ६/१३ ६/१८ १/३; १/७;

१६/१९/२१ ५. २/१/२४ १/७ ७/६/

७/१३/१३ ५/५/२/५/२५ १०-६४; ११-

१७; १४-७१; २०-७३; ३४-१३; ४४-

१०२; १०३; १०४; ४५-१११; ५१-

२०/२१ ५३-१३१; ५६-१३४; १३८;

५७-१४२; १४३; १४५; ५९-१५५; ६७-

१७५; ६८-१७५; ६९. २०/२१/२१/२४

२५/२६ ७२-१३८ ११७ २-४-११७

१८-१७/२२ ४१-२१३; ४५-२१७; ५८-

२३०; ६३-२३२; ३-१-१५३; ३/५४;

२५५; २५६; ३-२-३२; ४-२-३३; ९-२-६५;

२६७; ११-२७/३३; १४-२७८; २०-

२७६; ५६-२८०; ६७-२९२; ७९-

२९१; ४-१-३००; २-६/७/७ ३१०; ३-

३१२; १३-३१८; २३-३२४; ३२६; ४२-

३३३; ५०-३३३; ५४-३३९; ८०-३४६;

१९-३४६;

२-१-१-३६६; ३६८; ४-३७८; २६-

३८४; ३०-३८५; ३६-३८९; ३९०; २-

६-५/७/१० ४२; २४-४३३; २९-४३४;

३-१-२०/२३ २/३/२४ ११ ५-१५

१७/२०/२० १-१/७ ४ ४६-४६१

१९ ६५-४६७; ४-३६-४७३;

३-१-१-३; ३-५/७/८ २८ २/४

१० १९-१९/२२/२२ २२-१७/१७

१९ १८/१८ २६ ६/६/६/९ १०

१७; ९१.१५१२४; ७.३.८३.३३५.

चक्र २६; १२; १०; ३.१.९१.७५.

कर्ता १.१.३.१५; ५०.१३१; ५१.

१२६; १२७; १२९; २.४.१९६; २.४.
८५.६११
८५.५०१.

करिष्यति १८; १.१.२१.७६; १०;

२६.८१; ३.१.२५१; ४.२३.३२६; ३.
१.२६.३३३; ३२.४१; ९१.७५; ३.१३.
१२३; ६.१.८४.५७; ४.११०.२१५; ७.
१.७२.२६३; २६४; ८.३.५९.५१०.

करिष्यतः ६.४.११०.२१५.

करिष्यासि १.३.१४.२३१७३; ४.

३२.२०१२०.
३३०.

करिष्यामि २७; १.३.९.२६५; ४.२३.

३३५; ३३७; ४९.३३३; ५०.३३३; ३.
१.७.१२; ३.१३.१२; ४.८२.१६१३
१४; ५.१.११४.३६३.

करिष्यावः १.४.१३.३१६.

करिष्यामः १.४.१३.३१६.

कुरुतात् १.१.५६.११०.

कुरु १२; ७; १; १.१.५६.१३५;
१२१; ३.१.१४११५१५१५१५; ४.४९.
३३३; २.२.२४.४२५; ३.१.२६.३६;
९१०; ५.३.४४.४१०; ६.१.९.१४१४
१५१५१५१५; ४५.१९१९१०१२०१२०;
८४.५६; ५७; ३.१०९.१७४; ४.१३.
१८३; २२.१८८; १०६.३१५; ११०.
२१७.

कृधि(वै.श.) ६.१.८६.१४११७१७७

करवाणि २.२.२४.२२३.

अकरोत् ३.२; १२२. १४११११११११

अकरषम् १.१.५.५५; ३.९.२६५; २.

४.४९.४६५; ३.१.८३.६३.

कुर्यात् २४; १८; १.४.५१.३३५;

१०४.३५१; १०९.३५६; ३.४.८.१७१;

६.४.२२.१६१२५.

कुर्याम् ३.१.७.११.

क्रियास्ताम् ६.४.१३०.२२१.

क्रियास्तम् ६.४.१३०.२२१.

क्रियास्त ६.४.१३०.२२१.

अकर्षात् १.१.३.४३; ३.१.२५१; ३.
१.२६.३३३; ६.४.१.१२०; ७.४.१०१२;
८.३.५९.२१०.

अकर्षुः ३.४.११०.१८७.

मा कर्षीः १२.

मा कर्षिम् १.३.११.२७३; ४.१.८३.

२३५; ५.१.१.३६६.

उपरकुरुष्व ३.१.२६.१६१७७.

प्रकरोति ३.२.१०२.११४; ८.१.१.

८१२०१२०; ७०.३३१.

प्राकरोत् १.४.१३३.३१७; ६.४.१.

२१२०.

प्राकर्षात् ३.२.१०२.११४.

संस्करोति ६.१.१३३.१४; ४.११०.

२१६.

संचस्करतुः १.४.१३.३१६; ६.१.

१३५.१०१२३; १६; ४.११०.२१५;

२१६; ७.४.१०.१६१७७.

संचस्करः १.४.१३.३१६; ६.१.१३५.

५१०१२३ १९
 १२३; १३; ४११०२१५; २१६;
 ७४१०० १९१२१
 ३४७.

संचस्करिच ७२१३२६.

संचस्करिम ७२१३२६.

समस्करोत् ६११३५१२.

समचिस्करत् ६११३५१३.

समस्कार्पात् ६११३५१२.

कुसुते ११२१७३; ७३१११३४१.

कुवांते ११११३६; २१७३; ५०
 १२५.

कुवांथे १११२१७३; ५०१२२.

कुर्वे १११२१७३.

चक्रे ३१५०१५३३.

करिष्यते १५; २५; २५; २६; ३९;
 ३२; ११११३६; ३४५; १०१७ ११;
 ४५३; ७१६१७; १२६३; ६३; २४.
 ३५; २५१०११; २७६३; ३०१२;
 ३८२५२६; ४७११६; ४९१११५;
 ५०१२३; ५११२६; १२५; ५२.
 १३०; ५६१३९; ५८११२; ६१.
 १५९; ६३१६६; १६७; ६५१७३; ६९.
 १७८; २१८२००; २८२०६; ३०.
 २०७; ४११५१८; ३१२५३; ३२६२;
 ४२६३; १२२३; ३७७; ४३३१२
 २२२३; १७३१९; २१३२१; १०८.
 ३५२; १०९१५२३
 ३५५;

२११३३६; ३७२; ३७३; ३७४
 १४; ४३७८; ३०३८५; ३६३८९;
 ११२ १६१८१२०; ४२६; २५.

१७
 ४२७; ३४४३६; ३१७४५०; ४६.
 ६१५
 ४६२; ७१४७१; ४२४७३; ३४४८२;
 ७०४६४;

३१२५. २३ २४२४ १; ३३४३;
 ३६४६; ४४५९; ४६५९; ५८५६; ६७.
 ६१९; ९०१७१९; १३५९३; २३९७;
 ४६८; ८४१११; १०८११६; १२७.
 १२२०
 १२९; १३९१३१; १३२; ३१२.
 १०१२
 १४२; १३१४३; ९०१५५; ४२.
 १६९; १७०; ६९१२०; ८२१२३;
 ४१६०३३६; ७८२३१; २३२;
 ८७२३८; ९०२४४; ९३२५१; ९८.
 २५३; १२०२५८; १५५१०१५१०;
 १५८२६४; २९१२२०; ३१५३०३;
 ३०४; २३१०१९; ११६३३७;

५११९३५; २४३१७; २८३१८
 २४०३७९; ३१८४०६; ६६४३३;
 ४७४३३;

६११२; ५१०; १२१९; १७२५;
 ४५३५; ६३६६६; ६८४६; ६९१८१
 २५ १०१६१२१; ७८५४; ८४५७;
 ८९६८; ९३७३; १०२१२१७ ७८;
 १०; १२३१५; १३५९४; १३६९२;
 १६७१०५; १७७१०९; १८५११०;
 १९५११५; २४२१२६; ४७१२६;
 ४९११३; १४३१३७; ३०११५; ३४.
 १२५; ४९१६२; ६११६२; ६६१६५;
 ७४१६१; ७६२०६९; ७८१७७; ४.
 १६१२३; १९१८५; २२१८३१८९;
 ४२१६६; ५१२०२; ५२२०३; ५७.

२०६; ६२.२०५; ३०६; ७४.२०९;
 १३३.२२३; १४०.२२६;
 ७.१.१.२३८; २४०; ३. ८।१९।२१;
 ६.२४३; १०.२४४; १२. ६।१।१४; २५.
 २४६; २५०; ४०.२४७; ५०.२४७; २५८;
 ८०.२६६; ८१.२७७; २.८. १३।२४; १०.
 २६५; ६३.२६९; ७०.३०९; ८२.३०३;
 ११७.३१५; ३.३१.३२२; १०८.३४०;
 ११६.३४२; ११९.३४३; ४.४७.३५१;
 ६०.३५३; ६१.३५४;
 ८.१.७३.३८३; २.४.३८८; ३८९;
 ११.३९६; २३.४०१; ३८.४०६; ४०.
 ४०५; १२.४२०; ३.२९.४२६; ३७.
 ४३२; ५८.४३९; ५९.४४०; १७.४४८;
 १०८.४४९; ४.१.४५२; ३.४५४; ७.
 ४५५.

करिष्यन्ते १.१.२७.२६; २.२.३.२०७;
 ३.१.३.२२; ६.७.५९; ४.२.१२.२११.

करिष्ये २.२.२४.२२५.

अकुर्वि १.१.५७. १५०; ३.४.७९.
 १२६.

अकुर्वहि १.१.११. २०।२०.

कुर्वति १.२.४१.२१३; ६.४.२४३; ६.
 १.१०२. २१।२२; ४.४२.१६८; ७.१.
 ७३.२६७.

अकृत १४.

रुषीष्ट ३.४.१०२.१८६.

रुषीष्टाः ३.४.१०२.१८६.

रुषीयास्ताम् ३.४.१०२.१८६.

रुषीयास्थाम् ३.४.१०२.१८६.

मा कृत ६.१.१५४. १३।१३.
 अरुषत १४.

संस्क्रुषीष्ट ६.१.१३५.१०.

रुषुतः १.१.५१.१२३; ६.४.२२.१२६.

रुष्वन्ति १.१.५७. २१।२३; १४४.

रुषुहि ६.४.१०६.२१५.

कारयति १.१.४४. १३।१३; ५१.

१२६; २.९.१९६; ४.५.४. ३३।६; ५५.

३३६; ३.१.४८.५५; ६.१.१२७.८१।

१२; ४.२२.१८६; ४.८.२००; ६२.२०६;

७.४.१.३४१.

कारखाम २.४.८१. २०।२४.

कारयते ३.१.८९.१०.

कार्याचकार १.१.३९. २०।२२; ७.१.
 ५४.२५६.

कारयिता ६.४.५१. २०।२०.

कारिषीष्ट ६.४.४६.१९१.

उपस्कारयति ३.१.२६. ५।१५.

प्रकार्याचकार २.४.८१. २०।२०.

विकारयति १.१.४४. १३।१३.

कारयते ६.४.४८. १५।२२.

अकारि ६.१.१०८.८४.

अकारितराम् ६.४.२२.१८६; १०४.
 २१४.

क्रियते १८।१९; ८।२७।२८ २।१।
 १२।१३।१६।१८।२०।२१ २०. ७।११;
 १७ १ २१ १८ ३१ ५ ११
 १९; २०; २५; २६; ३२; ३३; ३६;

१.१.१.३८ १५ २।५।११।१२।२७;
 ३।१५।१७।१९; ३.४२; ३३; २७; ११;

२२ १४ ३।७ १४ २२।२५
 ४.५१; ५२; ५.५४; ६.५६; ८. ६०

१३३. १०१२, ३००, ३.५.३०३, २५.३०७;
 ५३.३०९; ६६. १/११११८२३ ; .१००.
 ३१८, १३१. १०१११, १३२.३२१, १३६.
 ३२३; १५०.३२३;
 ५.१.१.३३६; ३.३३८; ९.३३१; १६.
 ३३६; १९.३३३; ३३५; २०.३३५; ५९.
 ३३३; ३३६; ७६. १३१७११८१८
 ११९.३३६; १२०.३३९; १२२.३३०;
 २.५६.३३९; ५९.३३३. ५१.३३३; ९५.
 ११२; ३३३; ९५.३३९; ९७.३३६;
 १०३.३३९; ३२. १७११२० ; ५.५०३;
 ७.५०५; २८.५०८; ५५. २०१२० ; ५७.
 ५१७; ६६.५१८; ६८. १२१५१७१२५ ;
 ८३.५२५; ४.७.५३१; ३६.५३५; ५७.
 ५३७; ७३.५३७; ११३.५३२; ११५.
 ५३२; १५५.५३३;
 ६.१.५. २०; १३.२९; २२; २३; १६.
 ८१२; २५; ३७. ३३; ५५.३३; ३७;
 ६५.५३; ६५.५३; ६५.५३; ७१.५०;
 ७५.५१; ७७.५३; ७९.५३; ८५.५३;
 २०१२६; ८६. ६६; १०२. १०१२१८ ;
 ११२.८५; १२९.९०; १३१.९१; १३५.
 ९३; ९३; १५५.९१; १५८.९८; १५९.
 ९०९; १६२. १३१६१२५ ; १७२.११९;
 १७५.१०८; १८६.१११; २०५.११६;
 २.१३९.१३६; १७५. ११५; ३.९.१३६;
 १५. ८१०१२ ; २५.१३३; ३५. ७१११
 १८.२११२३१२५ ; १५२; ३६.१५६; ७३.
 १६८; ३.११६.१३२; १०९. १११२५;
 १.१७८; ३.१८१; १९.१८६; २२.१९२;
 २३.१९३; ५७.१९८; ५२. १३१९९; २०३;

६२.२०६; ६५.२०७; ७९. १६१८२१ ;
 १०. १०१२ ; १२१.२१९; १३५.२२५;
 १६३.२३३; १७५.२३३; १७५. २३५;
 ७.१.१.२३७; २३०; ३.२३२; १०.
 ७.८.१९ ; १२.२३५; २१.२३८; २५.२५०;
 २७.२५१; ३३. १६१२० ; ३६. ११०१२ ;
 ५०.२५७; ५५.२५९; २६०; ५८.२६१; ६८.
 २६३; ७३.२६३; ९६.२७३; २३.२७९;
 ८. १२१७७ ; १०.२१३; १५.२८६; २०.
 २९९; २६.२८८; ११७०१५१७ ; ३६
 १८ २९२; ५. १५६११२ ; ५२.२९६; ६७.
 ३००; ३०१; ८२.३०३; १०६.३११;
 ११५.३१५; ११७.३१६; ३.८.३१५;
 ५६.३२६; ५०.३२९; ८३.३३५; ८८.
 ३३९; ४.१.३३५; १०.३३७; ५७.३५१
 १५१५ ; ६७.३५५; ८३.३५८; ९२.
 १५
 ३५९;
 ८.१.३६१; ३६३; ५.३६५; १८.
 ३७२; ३७३; २७.३७५; ६८. ३८० ;
 ७१.३८८; २.२.३८७; ६.३८९; १६.१११५
 ७.३९५; १५.३९७; १६.३९८; २५.
 ४०३; ५२.४०६; ६६.४१०; ८०.४१२;
 ४३५; ८२. १५२३ ; ८५.४१७; ८५.४१७
 २१२५ ; ८६. ४१५; ३.१२.४२५; २०.
 ४२६; ३२. १७१९९ ; ५६.४३८; ७९.
 ४३५; ८८.४३६; ४.२.४५५; ३.४५५;
 ११.४५६; २०. १५१९६ ; ५८.४६३; ५१.
 ४६३; ६५.४६५; ६८.४६५.
 क्रियेते १.१.३७.५५; २.१.१९३; ४.
 १५.३१९; ५.२.५१.३८१.

क्रियन्ते १३१४७१५१५१६ २५ ; १८;
 ३२; १.१.६७.१७२; ७२.१८१; ३.६४.
 २१६; ३.१०. १७२३२४ ; ४.२३.३२३;
 ५१.३३६; २.१.५१. १६१९; ५१.४०६;
 ३.१.५.१०; ८३.६६; ३.१३३.५६०;
 ४.१.४८.२१८; १२.२१६; ३.१०१.
 ३११३; ४.१०.३३४; ५.१.५१. ३५७; ३.
 ५५.४१३; ६.३.१०.१४५; ७.१.१८.
 २१७; ३.१४.३३०.

क्रियताम् १.१.४.५३; ११.३५; १२.
 ६८; ३९.३९; ४४.१०२; ५६. १०१६।
 २२ ; ४८.२२५; २.६४. २६११ ; ३.१२.
 २७४; ६०.३८६;

२.१.१.३७३; २०.३८२; ४९.३९२;
 २.२४.४२५; ४.३३.४८२; ३६.४८४;
 ८५. १०१२१९ ;

३.१.३. ७; १०; २१. २८; २७.
 ३७; ७८.३९; ८०.६३; २.३. २११२४ ;
 १११२ ; १०९.११६; ११०.११७; १२४.

१२६; १७८.१३६; ४.२.१६९;
 ४.१.१५५.२६३; २.१२.२९०; ३.
 २४. ३०६ ;

५.२.५२.३८५; ३.५.४०३;
 ६.१.१.५; ५.१०; ९.११; ११२२
 १७.३६; ४५. २३१२४ ; ६५.४४; ६९.

१६; ८५. ५१२०; ६३; ९१.७३; ९३.७४;
 १०२. १८१९ ; १०८.८३; १३५.९२;
 १६१.१०१; १०२; १७७.१०९; १८६.
 १०११४ ; २.१९७. १७१९८ ; ३.९.११४;
 ११२. १६२१ ; ४.३.१८१; २३.१५४;

३४.१९५; ४७.२००; १०१.२१४; १३०.
 १५१३ ; १६१.२३१;

७.१.२.२११; २३.२४८; ५०.२५८;
 ५४.२६०; ७२.२६४; ७३.२६६; २.१.
 २७८; ३.२८०; ६७. ३०१० ; ९८.३०५;
 १००.३०८; ३.३३.३३३; ४.१.३३४;
 १४११४ ; १.३३७; ८२.३५६; ८३.३५८;
 ९३.३६०;

८.१.१.३६४; ४.३६६; १२.३६९;
 २.६.३९०; ६.५१२२ ; ३.८८.४४७.

क्रियन्ताम् २.३.१.४३३; ४.८५.५००;
 ५०२; ३.१.९१.७२; ७.१.५४.२६०.

क्रियते १.१.३९.१७; ५२.१३०; ३.
 १.२५२; २५६; ४.१७.३१७; ६९.६१९;
 ८२.१८३; ४.१.१.१६२; १५८.२६३; २.
 ९१.२८८; ५.३.२८.४०८; ६.१.१३.२१;
 १३५.९४; ४.४६. ११११३ ; १३०.२२१;
 ७.२.८.२८१; ८.२.१५.३९७.

क्रियताम् ७.१.५४.२५९.

क्रियेरन् १६.
 अनुक्रियते १.३.१२.२७७; ७८.२९३;
 ८.२.४६.४०८.

पराक्रियते १.३.१२.२७७; ७८.२९३.

व्याक्रियन्ते २६१२७ ; १३११३

संक्रियते ४.३.८४.३१३; ६.१.१३५.
 ११.

चिकीर्षति ३५; १.२.९.११७; ४.१३.
 ३१७; ३.१.७.१३; १११ ; ९३.७७; ६.
 १.१६२.१०३; ४.४६.१९८; ८.१.४.
 ३६५.

चाकिरति ७.४.९२.३५९.
आचिकीर्षित १.१.३.२८; ७.२.३.२७९;
२८०.

चिकीर्ष्यात् ७.२.८०.३०२.
अनुचिकीर्षति १.३.६२.२८८.

प्राचिकीर्षत् ३.१.७.१२.

चिकीर्षते ३.१.८७.७०.

अचिकीर्षिष्ट ३.१.८७.७०.

चिकीर्ष्यते ६.४.५३.२०१.

चेकीयते ६.१.१२.१८.

चेकीयित ४.१.७८.५१२.

चाकर्ति ७.४.९२.३५९.

चाकर्त ७.४.९२.३५९.

कृ० (धा.) १.३.१०.२८०; ४.६१.३५३; ३.
१.५०.१५१६१२१२५; ३.१८.१३८;
७.२.८.२८२; ८.३.८.१३१७.

कृ (धा.) १.४.५३.३३८.

कृ० (धा.) ३.२.१७१.१३५.

कृकवाकु (पक्षि.) ४.१.६६.२२८.

कृज (धा.) १.३.१०.२८०; १२.२८५; ३.१.
२५.३०; ५.१०।१५।१६।१९।२१।
२२; ७९.६२; २.१५.१००; २१.१०१;
१०९; ६.४.२२.१८९; ११०.२१५; ७.
२.१३.२८६.

कृजः प्रतियत्ने (पा. सू.) ३.१.२६.६३२.

कृजः श च (पा. सू.) ३.३.१००.१५३.

कृजार्थ १.४.१३.३१६; ६.१.१३५.१३; ७.४.
१०.३८७.

कृजादि १.३.६२.२८८; ७.९.२९५; ६.१.१२.
१७२; ७.२.१०.१२८६.

कृजप्रद्वज १.३.६३.२८९५; २९०.

कृञ्चानुप्रत्युज्यते लिटि (पा. सू.) १.१.
३९.२६६; २.४.८१.५९६.

कृणवत् ८.१.३०.३८५; ३६.३८९.

कृत् (धा.)

निरुन्तते २.३.६२.५६६.

कृणति २.३.६२.५६६.

कृत् (पा. श.) २५; २५; १.१.३८.९६; ३९.
१९।२०।२२; ५।७।१६।२०; ५६.१३५;
६६;

४.१.३०३; १.५.३१९; ५६.६।८।९;
३५०;

२.१.३२.६।१७; ३३.३८६; २.१५.

५२५; १.९.५२७; ५७; ३.१.५५१; ६५.

५।६।८।११।१२।१३।१६।१७।१८;
५६७; ४.८१.

५६८;

३.१.६७.५८; ५८; ९३.७८; ९७.

२२; २.१.९६; १२.५.१२६; ३.११३.

१५२; ४.२.१६६; ६.७.१७७; १७८;

४.१.१५.२०६; ५.२.२१८; २१९;

५.२.११५.३९८; ३.६६.५१८;

६.१.७७.५२; १५८.१०१; २.५०.

१७।२२; १२।१३।१३।१५; ४.

१६३.२३२;

७.२.३६.३।१८।२१।२३; १।९।३।

५८.२१७; ५९.२१७; ६७.३००; ४.१३.

३८६;

८.२.३.३८७; ४.११.५५९.

कृत् (पा. श.) १.१.३८.९६; २.५.२१७;
२५।२६; २६९; ३.१.९१.७३; ३.१९.
१७६; ४.१.१५.२०६; ६.१.८५.६१।

कृत् (पा. श.) ३.१.३०.१६।१८.

कृत् (पा. श.) १.४.१.२९६; २.३.१.
५२१.

२० २५ १५ २७ १५२० १० ७१९
 १; ५; ५; १६; २९; ३३;
 ३५; १.१.१.१५ १५१५१७१७
 ३. ८१५ २७ १९ ३५७१३१७२१
 ३. ५३; ५६; ५८; ;
 ५. २०२३ १३३५
 ५३; ५३; ५.५५; ११.२५;
 १३३३; १२.६८; २०. १७२५ ८१९
 ६८; १२.६८; २०. ७७५; ७६;
 २३ ८१; २५. १५१५
 ८३; २७.२०; ३९.
 १६१०२५ ५११११६१८१०२२१
 २५ १८११२२
 ; ९९; ५७.११६; ५९.१२७;
 ५०.१२२; ५१.१२५; १२७; ५६.१३८;
 १३९; २११११११७७२०२३
 १५०. ५७. १५०
 ५१०११२२२२३२५ २३२३३
 १५५
 २६ ११२३१५१२१३
 ; १५५; १५५;
 १५९; १५०; १५१; ५९. १२१६
 १५६; १५७;
 ६२.१६१; १६३; १६५; ६३.१६९;
 ६७.१७५; ६९.१७८; २६.१९२;
 ९. २१२३; १५७; १८.१९९; २००; २८.
 २०५; ३२.२०१; ५८.२२६; २२५; ५०.
 २२६; ६५.१५ १५२५ ३६११०
 ६१२२१ १२ १५२५ ५७
 २३६; २५१; ३१.२५७; ५.२६३;
 ९.२६६; १२. १०११२२ ६०. ३३३६
 ७१२१६१ १८१ १९१ २११२७२७
 २३३५७१७११९१ २१
 ६२. २५ १
 ४.२.३०५; ३०६; २१.३२१;
 २.१.१. १६१७७१७२८
 ३३३; २.३७५;
 ३७६; ३०.३६५; ३६. २३२५
 ३९०;
 ५८.५००; ५९.५००; ६०.५००; २.३.
 ५०७; २५.५१०; २९.५३०; ५३५; ३.
 १.५२०; ३२१; ५२२; ५३३; ४.३२.
 ५६१; ३३. ३१५५७ ३५. ९१५१६
 ७११ ३६.५८८; ६२. ५१५२३ ५९९;
 ५९६; ८१.५९६; ८५. ७७८१०११११
 ५००

म. भा. श. को. ५३

२५२७ ३१५६८१०११३
 ; ५०२ ;
 ३.१.१.२; ३. ३१५२०२१२२१
 २३ २६ ५१५११०१११३१६
 ; ५.
 ५१५६८ १२ १२ १२
 ; ६.११; ८.१८; १२.१२;
 २१.३८; २७. १९२१२२
 ; ३०.
 ६१२३ ३१.१९ ३५.२३; ३६.२१
 १६१७२०२६ ; ५३.१३; ५०; ५५.
 ५१; ५६; ५५.५३; ७८.१९; ८०.६२;
 ११. ११०१९ ५२३ ५३; ९३.७६;
 १५.३९; ७६; ९७. ७८१९ १२७.८९; २.
 १७१९१२० ११२३६६१३१५
 ३. १६ ; १७६६१३१५
 १५१९ ; ५७. ३७१० ; १०२.११३;
 १५ १५१११६ ५११७५
 ११५; १०९. ११६ ; ११७५
 १५ ११८.१२१; १२५. १६१८१९१.
 ; ११८.१२१; १२५.
 १२७; १५८.१३५; १७८. १२१२ ३.१.
 ८१११ १६२०; ११. १६१०; १९.१५६; १३१.
 १५८; ४.२. २०२१२२२२३२५
 २५ ; ८२.१६३; ९७.१८५;
 ४.१.१. १२१५ १११७ २१
 १६१९ १६१; १६२; ३.१६७;
 १५. १६१९ ५५.१५ ७८.२३०; २३२;
 ८९.२६२; ९०.२३२; ९२.२५५; ९८.
 २५५; १५५. ५५६१२ २०२५
 २५५; १५५. २३३३; १५८. २०२५
 २.३५. ५७. ५५.२८०; ९१. १११६;
 १२.२२१; ३.१५. १६१९ ३०५; २३.
 १५; २५. २०२२ १०१. ८१७१८
 ३०५; ११६.१९ २३२१ १३२.३२१; १५०.
 ३२३; १५६. ५६६;
 ५.१.१०.३३१; ११५.३६५; ११९.
 ३६६; १२०.३६६; १२५.३७१; २.५२.
 ७९११२ ११५. ५५७८ २३
 ३६५; ११५. ३९८; ११८.३९८;

३०.५०३; ६८.२२९; ७२.३५५
 १३१९; ८५.२६; ४.७.५३९;
 ६.१.९. ६१७; २. ८१९; ५. ३६१९
 १०१२१६; ६.१९; ९.१३; २०१२१
 २२२५; १२. ७१९१२२२३; १३.
 १७. १११५१२०१२२; ३७. ३९;
 २२९; ३९. ३३; ५. १८२०१२५२६;
 १५. १२१९; ११. ११११; ६५.
 १०१११२२२३; ६५. २३; २१६; ६८.
 २१६१९; ६९. ५१६१३१७; ७०. १७;
 ७१. ५०; ८५. ११०१११२२५
 ११. ६१७११ ३१५१७; ६. ८६.
 १११३; ९१. २३५; १३. ३१; १०२.
 १३१५१५१७; १०८. १२; ५१६१७;
 १२३. ८८; १२५. १३; १३१. १८१९;
 १३५. १५१९; १५८. १८; १६१.
 १०१. १६७. ३५; १६८. १०६;
 १७२. १६१७; १७७. १०९; १८६. १११;
 १९०. ११३; १९२. ११५; २. २९. १२६;
 ५९. १२७; ५२. १२९; १३९. १३९; १९७.
 १९१२०१२१ २३; ३०. १५. १६३; १. ५.
 १५. १०१२; २५. १२७; ३५. १५३;
 ३५. १५५; ४२. १५८; ४६. १६३; ५०.
 १६५; ५२. १६३; ६६. १६५; ११२. १७५
 २२२३; १७६; १२५. १७६; १३९. १७७;
 ४. १. १७५; ३. १५१६१९१९८; १५.
 १२५ १११; १९. १३१६; १८६; २२.
 ७१९१६१२० २७८१९ ५१६१६;
 ११५. १९१२३ २३१६ २५१२;
 १९०; १९१; १९२; १९३; १९४;
 ३५. ११५१६; ४६. १९९; ४७. २६१
 ७१९; ४८. २०३; ५२. २०२; ६२. ५६१

१५१२१; २०७; ७५. १०१०११२३;
 २०९; ८९. २१२; ९३. २१२; १०१. ३१५
 ५१७; १०५. १५१८१९; ११०. २१६
 २५. ११७; १३०. १५१६१७१९१२१
 २५; २१३; १५८. २११२२३२५; १५९.
 २२३; १६१. २३१; १६३. २३२;
 ७. १. १. २३८; २३०; २. २२०; २५१
 १५१५; ९. १६१६१९८१९. ८१११
 १११३; २१. १११८; २३. २३२५
 २५; २५९; १७. २२. २११;
 ३५. २५३; २५५; ५०. २५७; २५८;
 ५५. १८१९१२० ३१७; ५८. २६१;
 ७२. २६३; १३१२१२१२२०१२३२५
 ७३. ६१९१०१६१७१९. १०१११
 ८२. ८१०११११२; ९०. १३२०
 १११२१७१७१९; ९१. २७८; ३.
 १७३; ९१०; १२१६; ८. १२२;
 २८३; १०. १७१७१९१२२ ११५१२१
 २३ १११९; १३. २६६; १५. २६६; २७.
 २२५; ३६. २६२; ४५. २६५; ५६. २६७
 ६३. २६९; ६७. ३००; ३०१
 १० ९८. ३०५; ९९. ३०८; १००. ३०९
 २१ ११५. ५१११; १३. ३१७; ४. ३१९
 ४५. ३१५; ५०. ३१८; ३२९; ५६. ३१९
 ८५. ३३५; ८६. ३३७; ३३८; ९२. ३३९
 ११३. ३४०; ३४२; ११९. ३४३; ४. १.
 २५ २६१११ २२२३ ६१७३३
 १५ १०. १५६; २१. ३४८; ४७. ३५१;
 ६०. ३५५; ८२. ३५६; ८३. ३५७; ३५८
 ९३. ८२१; ९३. ८२३;

८.२.१. ८१७/१९/२० ; २. १/२/१/१३
 ६.३.२. २/३/६/७/८/९/११/२/१/२/३
 २/२/७ ; १९. ९/१६ ; २५. ४०.९ ; ३८.
 १४/१७ ; ४०. ४०.५ ; ६२. ११/१७ ; ७२.
 ४१.२ ; ७८. ४१.४ ; ३. १७. ५/२.७ ; ३४.
 ४३.५ ; ५९. ४०.० ; ६५. ४३.० ; ८८. ४४.७ ;
 ४.२. ६/७ ; ३. ४५.५.

कृत २.२.२. ४.३.० ; ३. ६५. ४.३.३.

कृतकल्प ५.३. ६७. ४.३.०.

कृतकारि १.१.९. १.१.६ ; ६.१. १.२. ७. २.६.

कृतत्व १.१. ३६. १.३ ; ४. ७. ४. ३. ५ ; २. १. ५. १.
 ३. १. ५ ; ३. १. १. ३. १. ६ ; ४. ३. ३. ९. ३. ०. ८ ;
 ५. १. १. २. ३. १. १ ; ६. ३. १. ५ ; ६. ३. ७. ९.
 १. १. ५ ; ४. १. ३. २. २. ३. ३ ; १. ७. ४. २. ३. ३ ; ७. ३.
 १. ५. ३. ३. ३.

कृतद्वन्द्व १.४. १. १. ०. १. ५. १. ८ ; २. ४. ८. ५. ५. ०. ०.
 २. ०.

कृतनिर्देश ४. ३. ६. ६. ३. १. १ ; १. ३. ५. २. ०. २. १.

कृतपूर्विन् २. ३. ६. ५. ४. ६. ७ ; ४. ६. ८.

कृतप्रयत्न १. ७. १. ८ ; १. ०.

कृतयति ६. ४. १. ६. १. २. ३. ३.

कृतलक्षकृतकुशलाः (पा. सू.) ४. ३. २. ५. ३. ७.

कृतवत् १. २ ; ३. २ ; ६. ४. १. ४. १. २. ३. १ ; २. २. १. २. १.

कृतवर्गानुपूर्वीक ४. १. ८. २. ३. ३. १.

कृतश्मश्रु १. २. ९. १. १. ६ ; ६. १. १. २. ७. १. १. १. २.

कृतसंचय ५. ४. ६. ८. ४. ३. ८.

कृतसामर्थ्य १. १. ४. ४. १. ०. ३ ; ६. ७. १. ७. ४ ; १. ७. ५.

कृता १. १. २. ६. ८. ५ ; ६. ७. १. १. ३. ३ ; २. ४. ८. १.
 ४. ६. ६ ; ३. १. २. १. ४. १. ६. १. ० ; ५. १. १. १. ९.

३. २ ; ६. ३. १. १. २. १. ७. ६ ; ७. २. १. २. ७. ८ ;
 ३. ३. ३. १. ७ ; ४. १. ३. ४. ४ ; १. ३. १. ५. १. ५. १. ७. १.
 १. ९ ; ९. ३. १. ०. १. १. १. १. २. १. १. ४ ; ८. २. ४. २.
 १. ४. १. ४. १. ५ ; ४. ०. ६.

कृताकृतप्रसाङ्गित्व ६. ४. ६. २. २. १. ५.

कृतादि (ग.) २. १. ५. ९. ४. ०. ३. ०.

कृताद्यर्थ ३. १. १. २. ३. २. ५.

कृतान्त ६ ; २. ६ ; १. १. १. ३. ६ ; ५. ६. १. ३. ७ ; ६.
 १. ८. ४. ५. ६.

कृतापकृत २. १. ६. ०. ४. ०. ३. १.

कृतापकृतादि (ग.) २. १. ६. ०. ४. ०. ३. १.

कृति १. १. २. १. ७. ८ ; ५. १. १. २. २ ; १. २. ७ ; २.
 ३. ६. ६. १. ०. १. ०. १. १. १. २ ; ३. ३. १. ०. ०. १. ५. ३ ;
 १. २. ६. १. ५. ६ ; ६. १. २. २. ३. १. २. ० ; ३. ३. ५.
 १. ५. ४.

कृति (पा. श.) ३. १ ; ३. १. १. २. ३. १. ५. १. ६.

कृतिन् १. १. ६. ९. १. ८. ० ; ४. ४. १. ३. ३. ३ ; २. १. ०.
 ५. ७. ३. १. ६ ; ३. १. १. २. २. ५ ; ३. १. ९. १. २. ५ ;
 ८. १. ४. ५. ३. ४ ; ७. १. ५. ५ ; १. ३. ५. १. ४ ; ३.
 ३. ४. १. ५. ६ ; ७. १. ३. ७. २. ५. ५.

कृते ग्रन्थे (पा. सू.) ४. ३. १. ०. १. ३. ३. ५ ; १. १. ६.
 ३. १. ६ ; ३. १. ७.

कृतैकशेष १. ४. १. ०. १. १. ३. ५. ० ; २. ४. ८. ५.
 १. ५. १. ८ ; ५. ०. ०.

कृतद्वितसमासाश्च (पा. सू.) १. ४. १. ४. ३. १. ५.

कृतिका (ज्यो.) १. २. ६. ३. १. ३. १ ; २. २. ३. ४.
 ४. ३. ६.

कृत्त्वं ३. २. १. २. ४. १. २. ६ ; ४. २. १. ६. ६ ; ६. १. ४. ८.
 २. १. ६.

कृतप्रकृति ६. २. ३. ९. १. ६. १. ६. ५.

कृतप्रयोग २.२.१.२३३; २२.३५५; ६५.५६७.

कृत्य (साधितः) १.४.२२.३२७; ३.४.१.१६३.

कृत्य (पा. श.) २.१.१.३७०; ३३.३८६;
५३.३१९; ३.७१.१६१६१९१२०१२९;
५७१; ३.१.८७.३६६; ३१३; १५.२३३५;
११२.२६६; ३.१६३.२५२५२५२५२६;
२३३५१६६; ४.६७.६१३१६; ६.१.
१५५.९५.

कृत्य° (पा. श.) ३.१.८७.३६६; १५.२३३५.

कृत्यचः (पा. सू.) ८.४.३२.५६१.

कृत्यतुल्याख्या अजात्या (पा. सू.) २.१.६९.५०३.

कृत्यनामच् ५.१.१२.३१९.

कृत्यत्युटो बहुलम् (पा. सू.) १२; १.३.२.२३१; ३.१.११२.२६६; २.५३.१०५; ५.३.५५.५१५.

कृत्यसंज्ञा ३.१.९५.९१९१३१३.

°कृत्यसंज्ञा १.४.१.२६६.

कृत्योकेष्णुच्चार्यादयश्च (पा. सू.) ३.२.५७.१०६.

कृत्रिम १.१.२३.१३११५१६१२२; २६६६११
१०११२१३११५११५१२३; २.५३.२२९;
३.१५.२५२५; ३७८; ४.२३.३२३; ३२.३३१; ४.४.२०.३३०; ६.३.१२२.१७६.

कृत्रिम° १.१.२३.१३११६१२९; ८९; ३.१५.२७३; ४.३२.३३०.

कृत्रिमा ६.१.१३५.२३.

कृत्वसुच् (प्र.) ६.३.३५.१५५.

कृत्वसुजर्थ ८.३.५३.५३५.

कृत्वा (अ.) २०; १७; १०; २७; २५२६;
११०११०; १८; १२; १५; १८; २०;
२०; २५; २३१२५; १८; २७;
३३; ३५;
१३; ५; ३५; ३६;

१.१.३.६११२; १६; ५.५५; ७.५७;
१.६३; ११.६६; २२.७९; २३.३३; ४५.
१७१२१; १०३; ५७.११७; ५९.११८; ५१.
१२९; ५६.१३५; १३९; ११०; ५७.
१५५; ५९.१५५; ६२.१६३; ६३.१६७;
६७.१७५; १७१; ६८.१७५; ६९.१७०;
७२.१७३; १७७; २.५.११५; ११.५१८;
१८.११८; २७. १५१७१२१२३; ३१.
२०७; ३३. ६१११२१५; ५३.२१६; ५५.
२१५; ५१. २३१२५; ६५.२३७; २५१;
२५२; २५५; २५५; २५६; ६८.२५९;
३.१.२५५; २.२६१; ५८.२२५; ६०.
२२१७; ६२.२११; ४.२.३१७; ३.१५;
३१३; १३.३१७; २३.३१७; ५७.३५१;
६२. १८११९; ८०.३६६; १०८. ११९३;
३५५; १०९.३५६;
२.१.१. ११९०; ३७१; ५.३७८; ३६.
३८९; ३९०; ५१.३१७; ६९.५०५; २.
१७११७; ११. १११११५; २५.१२१
२२; ५३३; ५३५; २५.५२८; २८.५३३;
५२९; २९.५३३; ५३३; ३०.५३५;
३.१. २११२३; १११२६; ३१५; १२.५३९;
५६. ११५; ५०. ५६५; ५२. ५६५; ६५.
२११२३२५; ४.३२. १८१२२; ३३. ६७२;
६२. ५९०; २११२२;

३.१.२. १६; ३. ११; १२. ११; १९.
२७; २६. ३१; ११६१८१३१६१२०;

१२; ३६. १३।१४; ५।२०; १५।१७
 ४६.५६; ४८.५५; ६७.५३; ९०.७१;
 ९१.७२; ७३; ९३.७७; ९४.७५; ८०;
 २.१.११; ८७.११२; १२४.१२५; १२७;
 १२७.११६; ३.१५.१४३; १९.११।१३;
 १६१.१६५; ४.४.१७।२२; २१.१७३;
 २६. ५।७।१३।१४।१७।१८।१९।२३।२४; २।३।
 ७।८।१२।१३।१७।१८; ६२.३।३७; ६७.
 ६।२३; ८२.१६४;

४.१.१.१२९; ३.२००; ७.२०३;
 १४.२०६; ३।३।३।४; १५.१३; ७८.
 २२९; २३०; २३२; ८९.२६२; ९२.
 २६६; ९३.२४९; ९८.२५४; १६३.२६६;
 २.३.२७२; ४५.२८१; ३.१०४.३१६;
 १४०.३२३;

५.१.१९.३४४; ३८.३५१; ५९.३५७;
 ११५.३६४; २.२९.३७७; ३९.३७८;
 ९४.३९२; ३९३; १३५.४०१; ३.५.
 ४०३; ५५.४१२; ४.५.४३१; २४.४३३;
 ७४.४४०;

६.१.५.१०; १२.१९; ३७.३१; ४५.
 ३५; ३७; ५०. १९।१९; ७७.५३; ८४.
 १।१०।१२।१३।२६; ६३; १०२.७९;
 १०८. ११।१२; १३५.२३; ९४; १५८.
 १००; १६७.१०५; १०६; १६८.१०६;
 २.४९.१२८; ८०.१३१; १३९.१३५;
 १३६; १४३.१३६; ३.३४.१५१; ५०.
 १६२; ६६.१६५; ४.१३.१८३; १४.
 १६४; ४२.१९७; ४९. १२।१४; ६२.
 २०५; १०४. १८।१९; १५४.२२०;

७.१.१.२३७; २.२४१; ३. १५।१५।
 १६।१६; २७.२५१; ३७.२५६; ४०.
 २५७; ५४.२५९; ७३.२६६; ९६.२७५;
 २.३.२८०; ८.२८२; २६.२८९; ३७.
 २९४; ६७.३००; ९१.३०५; १०७.३१३;
 ३.१.३१७; ४४.३२३; ८३.३३५; ११३.
 ३४२; ४.१.३४४; ३४५; ८३.३५८;
 ९२.३५९;
 ८.१.१.३६१; ३६३; १८. १५।२२;
 ४७.३७६; ७०.३८१; २.६.३९०; ३९३;
 ७.३९४; ४२.४०७; १०६.४२१; १०८.
 ४२२; ३.७.४३२; ५६.४३८; ५९.
 ४४१; ६५.४४३; ७२. २२।२३; १०८.
 ४४९; ४.३२.४६१.

कृत्वादि ३.४.१९.१२२.

कृत्वोर्थ १.१.३८.१५; ८.३.४३. ७।६।२।१५

कृत्वोर्थग्रहण ८.३.४३.४३४; २।४।६।८।१३

कृतसंज्ञ ३.४.६७. १।७।१४

कृतसंज्ञा १.४.१.३०३; ३.१.११. १७।१७; ९३.
३।४।६

कृतसंज्ञाप्रतिषेध ३.१.९३.७७.

कृत्वस्त्री १.२.४८.२२४; ४.३. १५।१७

कृत्वस्थ ८.४.२६.४६०; ३२.४६१.

कृत्वस्त्र १.१.२७.२८; ३.११.२७३; ४.४२.३३२;
 २.१.५८.४००; २.२४. २३।२६।२७; ५.
 ३.७४.४२४; ६.३.१४.१९६; ७.२.१०.
 १४।१४।१४
 २८५; ८.४.२.४५३.

कृत्वप्रत्ययलोप १.१.६१.१६०; ६२.१६१.

कृत्वशब्द ५.२.४८. १०।१७

कृत्वस्त्रा १.१.१. २३।२३

कृत्वस्वर २.१.६९.४०२; ६.२.५२. ११।११।१७।
१३०

१८१९१२०१२१ २।२।७।१२।१३ ; ३.
९५.१७६.

कृत्स्वरनिवृत्त्यर्थ ६.३.९५.१७६.

कृत्स्वरापवाद ६.२.४६.१३३.

कृत्स्वरावाधकत्व ६.२.५२.१३१.

कृदतिदिष्ट १.१.५६.१३५.

कृदतिदिष्ट १.१.५६.१३५.

कृदधिक ६.२.३९.१३५.

कृदन्त (पा. श.) १.१.३९. १९।२१।२७ ; २.
४.८१. १२।१५ ; ३.१.२६. १६।२६ ; ५।१।
१३ ; ४.१.४८. २१९ ; ५.१.१३.३४२ ;
६.१.८५.६२ ; ६४ ; ८.३.४५. ४३६.

कृदन्तप्रकृतिस्वरत्व (पा. श.) ६.१.८५.
५।९।१।१०।१०।१२।१५।१६

कृदन्तप्रतिषेधार्थ ६.१.३२.३३.३५.

कृदन्तप्रातिपदिकत्व ६.१.८५.६४.

कृदभिहित २.२.१९. १७७ ; ३.१.६७. ७।८।१०।
१२।१३।१४।१५।१६ ; ४.१.३. १४।१५ ;
५.४.१९. १८३ ; ४३३ ; ६.२.१३९. १३६.

कृदर्थ १.१.३८.९६ ; ३.२.६०. १०।७३.

कृदपदेश १.१.५१. १२९ ; ६.२.५०. २६।२६.

कृद्यहण १.४.१३. ३१९ ; ८०. ३४६ ; २.१.४७.
३९१ ; ३.६५. ४६६ ; २।४।७।१५ ; ३.१.
२६. ३२२ ; ४.१.१४. १३।१४।१५ ; ४८.
२५९ ; ५.२.११५. ३९८ ; ६.२.४९. १२८ ;
५०. १६।१७।२१।२१।२६ ; १३९. ८।११।
१४।१८।२६।२६ ; १३६ ; ७.१.३७. २५५ ;
१।३।४।६ ; २.८. १५।२७ ; ३.३३. ३२२ ;
३२३.

कृद्योग २.२.८. १९।२१.

कृद्योगा २.२.८. १९३.

कृद्विधि ३.१.८७. ६७.

कृद्विधि ३.१.८७. ६७.

कृद्विशेषण ६.२.५०. १२६.

कृन्नदी ६.३.४३. १५९.

कृन्निवृत्त्यर्थ १.२.४८. २२३ ; ७.४.१३. ३१७.

कृन्मैजन्तः (पा. सू.) १.४.५६. ३४०.

कृप (धा.) २।९ ; २।६ ; २।६.

कल्पते २.३.१३. ४२९.

प्रकल्पते १.१.९. २१ ; ५१. १२८ ;
२१।२२ ; ६७. १७७ ; २.२७. २०३ ; ३०.
२०६ ; ३१. २०८ ; ३.६२. २८८ ; ६३. २९० ;
२.३.५०. ४६३ ; ३.१.४४. ५३ ; ४.६९.
१७।१९। २०। २६ ; ५.१.१९. १४।१५ ;
३।९ ; ६.२.१. १२२.

प्रकल्पते १.१.६७. ३।३६.

प्रकल्पन्ते १.१.१. ३१ ; ८. ९९ ; ३८.
२३ ; ९५ ; ४५. ११३ ; ६०. १५८ ; ६२.
१६३ ; ३.१. २५३ ; १२. २७५ ; २.१. ५१.
३२३ ; ३.१३. ४२९ ; ३.२. ८४. १११ ;
१०२. ११३ ; १२४. १३।१७ ; ३.३. १३९ ;
४.१. ३. १९६ ; ८९. २१० ; ५.२. ९४. ३९४ ;
६.३. १०९. १७४ ; ७.१. ९६. २७३.

विकल्पते १.४.३. ३१५ ; २.१. १. ३६८ ;
४.३. ४. ३०३.

प्रकल्पते १.१.५०. १२२ ; ६१. १६० ;
६३. १६६ ; ६७. १७७ ; १७५ ; ७२.
१२२ ; २.६४. २३३ ; २६४ ; ३.६२. २८७
१४ ; ४.३. १।१७।१८ ; ३९३ ; २.१. २०.
३२३ ; ६०. ४०१ ; ३.३. १३२. १५९ ; ६.

१.८४.५६; ८.१.१.३६१; ३.४५.४३६.

प्रकल्पिता ५.३.९९.४३९.

प्रकल्पेत् ८.२.१.२८५.

प्रकल्पयिष्यति १.१.२७.२३; ६१.
१६०; ६५.१७०; २.१.१११; २.२.
३.४०८; ३.१.३३.४३; ६७.५३; ४.१.
६०.२२५; ५.१.२३.३६७; २.४९.३८४;
६.१.६९.४३; ७७.५३; ८.४.५१; १८६.
१११; ३.२५.११७; ६६.१६५; ४.२२.
१९०; ६२.२०५; १०१.२१५; ७.१.३.
२३५; ७२.२६५; ९०.२७३; २.३७.२३०;
८२.३०३; १०७.३१३; ८.२.१०८.४३२.

प्रकल्पयेत् ११११२; १.१.६७.१५३०।
२३।२४ ७।१४
; १७५.

प्रकल्पेयाताम् १.१.७२.१३३.

प्रकल्प्यते १.१.६७.१७५.

कृष्ण ८.२.१८.३९८.

कृष्णादि (ग.) ८.२.१८.३९८.

कृष्णयत् १.१.६.५६.

कृष्णाण (यु. सा.) ८.२.१८.३९८.

कृष्णदि ८.२.१८.३९८.

कृष्णो रो लः (पा. सू.) ३१; ३३.

कृष्णक (पा. शा.) ३.१.२६. १६।२६; ६।१।१३.
३५.

कृष्णोप (पा. शा.) १.४.१.३११०.

कृष्णि (पा. शा.) ३.१.८०. १७।१८।२२.
६२२.

कृष्ण १.१.५०.१२३; ३.३.२१.१२७; ४.१.

१३.२५०; ५.३.४७.४११; ११.४३७; ८.

२.५५.४०९.

कृष्ण ६.४.१६१.२३१.

कृष्णि (पा. शा.) ८.२.५५.४०९.

कृष् (धा.) ३.१.४४. ११।१२.

कृष्ति ३३.

कृष्यति ३.१.२६.३३.

कृष्ति ३.१.२६.३३.

कृष्ति ७.१.७२. १।३०।३३.

अक्राक्षीत् ३.१.४४.५३.

अक्राक्षत् ३.१.४४.५३.

अक्राष्टाम् १.१.५७.१६२.

अनुकृष्यते ३१.

अनुकृष्येते ५.१.१२०.३६९.

अनुकृष्यन्ते ६.१.१२७.१७.

अपकृष्यते ३.२.४.६०; ४.१.१७३.

७.१.१.२३०.

अपकृष्येत ७.२.६३.२१९.

अपकृष्यते १.१.२०.७३; ८.२.२३।

३०; ३.३.४.३०.

आकृष्यते १.१.४९.१११; ३.६३।

२१५; २.२.४.४०३; ६.१.३९.३३; १५.

७६; १२७.८१; ७.१.१.२३०; ८.२.३८।

४०३; ६.३७.४३१.

प्रकृष्यते ४.१.७८.२३१.

कृष् ३.१.४४.५३; ५३.

कृष्त् ८.३.२९.४३६; ४.२.१; ३.२.४३९.

कृष्वात्वत् ६.१.१५९.१०१.

कृष्ि (पा. शा.) ३.१.२६.३३; ३.१०८.

१५५; ६.१.१५९.१०१.

कृष्ि (पा. शा.) ७.२.१०.२६.

कृष् ३.१.११. २६५.

कृष्पत्र्य ३.१.११. २६५.

कृष्णपात्रयं ३.१.११४.२६.

कृष्ण (देव) १.१.४.५३; २.२.२४.३२६;
६.१.८.१२.

कृष्ण (वर्णः) १; १२; १.१.१.१२;
१।१।१।५।५; ७२.१२१; २.३१.२०८;
७१.२६१; ४.१३.३१६; २.१.१.३६३;
३०.३८५; ५७. १५।१५ १६।१७।१८।२३;
६९.४०२; २.६.४११; ८.४१३; ११.
४१३; २४.४२७; २९.४३३; ४.३.१५५.
३२८; ५.१.११५.३६३; २.१४.३६४; ३.
५५. १०।२६ १।८।१२।१४।१६.

कृष्णगुण १.२.३१.२०८; २.१.३०.३८५.

कृष्णतर ४.१.१.१३०; ११५; ५.३.५५.४१४.

कृष्णतिल २.१.५७.३६९; ६९.४०२; ५.१.
२०.३३५.

कृष्णतिल्य ५.१.२०.३३५.

कृष्णशब्द २.१.५७.३६९.

कृष्णसर्प २.१.६९.१०३०.

कृष्णसर्पवत् २.१.६९.४०३; ४०८.

कृष्णसारङ्ग २.१.६९.४०२.

कृष्णा (वर्णः) १.१.१.३८; २.४५.२१८;
२.२.११.४१४; ३.४२.१२।१३; ६.४.
७४.२०९.

कृष्णीकरोति ८.१.५७.३७९.

कृष्णेत (वर्णः) २.१.६९.४०३.

कृष्ण्यर्थ १.३.१.२५९; ३.१.२६.३३६.

कृष्ण्यर्थत्व ३.१.२६. ३३३.

कृष्णादि ३.१.२६. ३३३; ३.१०८.१५५.

कृसर (धान्य) ८.३.५९.४३२.

कृसृभृवृसृसृश्रुवो लिटि (पा. सू.) ७.२.
८. ५।१६; ६४.२६९; ६७.३००.

कृ (धा.)

किरति १.१.५१.१२३; ३.१.८७.
७०; २.२१.२८०; ६.१.११.७१; १४२.
२३; १८५.११५; ७.४.९२.३५९.

किरतः १.१.५१.१२८.

अचीकरत् १.१.५१.१२९; ४.३.४२.
३५७; ७.४.१.३४२; ९३.३५९.

अचीकरत ३.१.४८.५५; ८७.६७; ८९.
७१.

अपस्किरते १.३.२१. १०।११।११
२८०; ६.
१.१४२. २३।२४।२४.

अवकिरत ३.१.८७.७०.

अवाकीर्ण ३.१.८७.७०.

माकीर्ण १.१.२६.१२.

कृत् (धा.) १.१.५९. २।२२।२२
१५५.

अचिकीर्तत् १.१.५९.१५५; १५६.

कीर्त् ६.१.६८.४७.

कीर्तयति ६.१.६८.४७.

संकीर्त्यते १.१.४६.११३.

कृति° (पा. श.) १.१.५९.१५६.

कृपि (पा. श.) १.४.२४; २१; ७.२.६२.२९८.

कृपिग्रहण ७.२.५९. ५।६।६।६.

कृपिस्थ १९; २१.

कृपिस्थपदार्थक २१.

कृप्त १९; २५.

कृप्तवत् २५.

कृप्तशिख २४; १७।२३.

कृप्यमान १.१.९.६३.

कैकय° (मा. वि.) १.१.५७.१४९.

कणः (पा. सू.) ३९; १.२.४८.२२५; ४.२.

कौपन ५.१.३८.३५१.

°कौपन ५.१.३८.३५१.

कौविदार (ओ.) १.२.१४५.२१६.

कोश ४.३.४२. ^{३१५।६।७।८} _{३०९}; ५.४.६८.४३३;
६.४.१४४. ^{७।७} २२६.

कोशनिषद ५.४.६८.४३३.

कोशनिषदिनी ५.४.६८.४३३.

कोशाद्दृज (पा. सू.) ४.३.४२.३०९.

कोष्ठ १.२.४५.२२०; ३.१.२५५; ४.१.२६६;
२.१.१.३७६.

कोष्ठगत ३.३.१३३.१६०.

कोसल (मा. वि.) ४.१.१५५.२६३.

°कोसल° (मा. वि.) ४.१.१५५.२६३.

°कोसलीय ४.२.४५.२२०.

कौकिल (पाक्षि.) ४.१.१२०.२५२.

कौक्कुडीवह (या.) ४.२.१०४.२६८.

कौक्कुडीवहक (या.) ४.२.१०४.२६८.

कौञ्जायन ४.१.९८. ^{३१५।७।१२।१४} _{२५४}.

कौञ्जायन्य ४.१.९८. ^{६।६।७।१३।१३} _{२५४}.

°कौटिल्य १.३.६६.२१५.

कौण्डल ५.२.१०३.३२७.

कौण्डिन (आदि.) २.४.७०.४१४.

कौण्डिन्य (मा. वि.) १.१.४७.१३५; ५६.

१३२; ६.१.२.२६; २.१.१३२; ३.५५.
१२।१४।१५
१५५ ; ६८.१६६; ४.१६३.२३३;

७.१.७२.२६५; २.११७.३१५; ४.६१.
३५४.

°कौण्डिन्य (मा. वि.) १.१.४७.१३५; २.४.७०.४१४
२०।२१

कौण्डीवृसी ६.३.३४.१५१.

कौण्डीवृस्यवृन्दारिका ६.३.३४.१५२.

कौतप ५.२.१०३.३२७.

कौतस्कुतशब्द ८.१.१.३६१.

कौत्स (मा. वि.) ३.२.१०८. ^{१७।२०} _{११५}.

कौथुम (ग्रं.) ६.४.१४४.२२६.

°कौथुम (ग्रं.) २.४.३. ^{४३} ३.

कौन्त्य (मा. वि.) ४.१.१७०.२६३.

कौपिञ्जल ४.३.१३१.३२०.

कौपिञ्जल° ४.३.१३१.३२०.

कौपीन ५.२.२०. ^{१६।१८} १८.

कौमार ४.२.१३.२७२; ३७५.

कौमारापूर्ववचने (पा. सू.) ४.२.१३.२७२;
२७५.

कौमारी ४.२.१३.२७२; २७५; ६.३.५०.१६२.

कौमुदगन्ध्यापरमपति ६.१.१३.२०.

कौमुदगन्ध्यापरमपुत्र ६.१.१३.२०.

कौम्भकारिय ४.१.१४.२०६; ४८.२२०.

कौरव ४.२.१३०.३००.

कौरवक ४.२.१३०. ^{१।४।४} _{३००}.

कौरव्य° ४.१.१९.२१०.

कौर्वत ३.२.१२४.१२६; १३३.

कौलाल ५.४.३६.४३५.

कौलीन ४.१.९०.२४३.

कौलीनि ४.१.९०.२४३.

कौलेयक ४.२.९६. ^{१८।२०} _{२६१}.

कौवल ४.३.१८०.३२३; १५६.३२६.

कौशलमात्र ४.१.१.१६०.

कौशाम्बी (या.) २.१.१. ^{२३।२४} _{३७१}; २.१८.

कौशिक (मा. वि.) ४.१.१०४.२५४.

°कौशिक (मा. वि.) ४.२.६६.२०६.

कौशिकग्रहण ४.२.६६. ^{७१११७} २८६.

कौशिकिन् ४.२.६६.२८६.

कौशिय ४.३.२२.३०९.

कौसत्य ४.१.१५५. ^{२३३३} २६३.

कौसल्यायनि (मा. वि.) ४.१.१५५.२३३.

क्त (प्र.) २.१.२२.३८२; ^{३२.६६} ३२६; ३५.
 ३८७; ६९.२०३; २.१२.२१२; २१५;
 ३.१.२०३; २३१; २५२; ३६.२५८; ६५.
 २०६३; ६७.२६८; ३.१.२६. ^{२५२५} ३१२;
 ८७. ^{३१५५६} ६८; ९२.८०; १०५. ^{१२१३} ८३;
 ४.६७. ^{१८२१} १७९; ५.२.७३. ^{१२१३} ३८७; ३.
 ६७. ^{७८११} २२०; ६.१.३६. ^{३३} ३०; २०७. ^{११६} ११६;
 २.२९. ^{१२८} १२८; ७.२.२६. ^{६६} २६९.

क्त (प्र.) ३.१.९२. ^{१८} १८; ३.१०२. ^{३१७७} ११३
^{७८११११३१२}

क्त (प्र.) ३.१.८७. ^{६६} ६६.

क्तग्रहण २.१.३६. ^{१७१८२०} ३८९.

कनिर्देश २.२.१२. ^{२१५} २१५.

क्तवत् (प्र.) ३.२.१०२. ^{११३} ११३.

क्तवतु (प्र.) ३.२.१०२. ^{२१७७८११३} ११३.

क्तवतुग्रहण ३.२.१०२. ^{७११२} ११३.

कादल्पाख्यायाम् (पा. सू.) ४.१.२८. ^{२१९} २१९;
 २२३.

कादि ३.३.२२. ^{१९९} १९९; ५६. ^{१९९} १९९.

कादिनिवृत्त्यर्थ ३.३.२०. ^{१२७} १२७; २२. ^{१९९} १९९.

कान्त २.१.२९. ^{१५१५} ३८२; २७. ^{१७} ३९१; ६०. ^{२०१} २०१
 २३; ४.१.५२. ^{२३३} २३३; ५.३.६७. ^{२०} २०; ४.
 २. ^{१०१०} २३०; ६.२.२९. ^{२१५} १२८.

कार्थ १.२.२२. ^{१६} २१६; ४.१. ^{१२७७} ३०१; २.१.
 १.३७३; २.१६. ^{१९६} २१६.

क्तिच् (प्र.) १.१.५८. ^{१५२} १५२; ६.४.२५. ^{१९८} १९८
 १८.

क्तिन् (प्र.) १.१.१. ^{३९} ३९; ३.३.२३. ^{१२९} १२९; ९५.
^{११३१७} १५२; १००. ^{१५३} १५३; ७.२.३०. ^{२९} २९;
 ८.२.२२. ^{२०७} २०७.

क्तो च (पा. सू.) २.१.३६. ^{३८७} ३८७.

क्तोऽधिकरणे च धौव्यगतिप्रत्यवसानार्थेभ्य
 (पा. सू.) १.४.५२. ^{३३७} ३३७.

क्तु ६.४.५५. ^{१२०३} २०३.

क्त्वा (प्र.) १.२.१. ^{७८११०} १९३; ७. ^{२६१७१०१} १९५
 १०; ८. ^{१२} १९५; १८. ^{१६१९१९९} २००; २६.
 ३०२; ३.९. ^{२२२२} २६५; ४.२.१.
^{१५} १७२; २६. ^{२१२२२५} १७२; १७५; ६.२.
^{१७} २.१२३; ४.१.२०. ^{१७१७} २२२; ७.२.२६.
 २८९.

क्त्वा (प्र.) १.२.२२. ^{२०१} २०१; २६. ^{२०२} २०२; ३.
 १०. ^{२७८} २७८.

क्त्वा (प्र.) १.३.९. ^{२६२} २६२.

क्त्वाग्रहण १.२.१८. ^{१९९} १९९; ^{५११५} २००; २२. ^{१८} २०१
^{१८१९} १८१९; २६. ^{३०६} ३०६; ७.१.३७. ^{२२} २५५.

क्त्वान्त ६.४.१३०. ^{२२२} २२२; ७.१.३७. ^{१२१२} २५५;

क्त (प्र.) ४.१.३९. ^{२१६} २१६.

क्तु (प्र.) १.१.५. ^{२१२२} ५२; ७.३.८६. ^{३१५} ३३८.

क्तोपयति १.१.२. ^{७१२} ५१.

क्य (प्र.) १.१.६३. ^{१६६} १६६; ४.१.५. ^{३१९} ३१९; ३.१.
 ८. ^{१६} १६; ६.४.२९. ^{२०१} २०१.

क्य (प्र.) १.१.२. ^{१६} ५१.

क्यङ् (प्र.) ३.१.११. ^{२१२२} २०; २. ^{२११२१} २११२१
 १२. ^{२१५} २३; ^{१२१६} २३; १२. ^{२२} २५; ४.२.
 ३६. ^{२७५} २७५; ७.३. ^{११९} ११९.

कथङ्मानिनोश्च (पा. सू.) ४.१.१.१३३.

कथङ्गवचन ३.१.१२.२३.

कथञ् (प्र.) ३.१.७.१३; ८. २०।२२।२३ १७।
२८ १२।१५।१९ १७
; १९ ; १९.२६.

कथाच्चि च (पा. सू.) ३.१.८.१६.

कथचवोश्च (पा. सू.) ३.१.१३.२५.

कथजन्त ३.१.८.१६; ७.४.६.७.३५५.

कथजादि ३.१.७. १५।१५।२० ; १९. २।५।११।
१७।१९

कथप् (प्र.) २.४.५.६. १।१२; ३.१.१. २५।२५।
२६ ; ३; १०९. १५।१५।१६ ; २।३
१५ ; १२३. २१।२।२३ ; ८२; १२५.
३३; १।२।३।५ .

कथव्यहण ३.१.१०९.२५; १२५.८९.

कथाव्विधि ३.१.१०९.२५; ३.९८.१५३.

कथाविधि १.१.६३.१६५.

कथप् (प्र.) १.३.१२.२७५; ३.१.१२. ७।९;
१३.३९.

कथस्य विभाषा (पा. सू.) ३.१.१३.२३.

कथाच्छन्दसि (पा. सू.) ३.१.१३. ५।१८.

कतु ३.१.१३०.२९; ४.१.३६.२९५; २.५३.
२८०; ३.६८.३१२; ६.१.८५.५७; ५१;
१०८.२२; ४.१०५.२१९.

कतु° १.३.१०.२७३.

कतुगत ३.

कतुग्रहण ४.३.६८. १५।१७
३१२.

कतुशत १.२.६५.२२३; २३७.

कन्द् (धा.)

कन्दति १.४.५२. ३३।२५.

कन्दयति १.४.५२. ३३६.

कम् (धा.)

कामति ३.१.१५. ३।८।९ ; २२.११.

अतिक्रामति ७.१.७२.२६५.

अनुक्रमिष्यामः १.१.५५.१०५; १०८;
१०९.

अनुक्रंस्यते १.१.७२.१८६; ३.२.१३५.
१३१;

अपक्रामति १.४.२९. २०।२१।२१
३२९ ; २.
३.२८. २०।२०।२१
५५५ .

अपक्रामन्ति १.४.३०.३३०; ३१.३३०
५।५ .

अभिनिष्क्रामति ४.३.३९.३०६.

आक्रामति १.३.५०.२२९.

उत्क्रामन्ति ६.१.८५.५८.

उत्क्राम १.१.६३.१६३.

निष्क्रामति ३.१.८७.७०.

प्रक्रंस्यन्ते ७.२.३६.२९२.

प्रक्रंसीष्ट ७.२.३६.२९२.

उपसंक्रामति ३.१.७.१३.

संक्रामति ३.१.७.१५; ४.१.९३.२३७.

संक्रमिष्यति ४.१.९३.२३७.

चङ्क्रम्यते ३.१.२.३१.

प्रचिक्रंसिष्यते ७.२.३६.२९२.

°कम् (धा.) ७.२.३६.२९२.

कमगुण ५.१.११९.३६७.

कमण ३.१.१५.२३; २५.

कमि (पा. श.) १.१.६३.१६३; १६९; ७.२.
१७।१७।१९।२३
३६.

°कामि (पा. श.) ७.२.३६.२९२; २९३.

कयण २.१.५१.३९३; ३.५०.५६३.

कथाकविका २.१.६०.५०१.

कठक ६.१.८२.५५.

कव्यग्रहण ३.२.६९.१०८.

कान्ताद्यर्थ २.२.१८.४९६; ४१७.

क्रिमि (प्रा.) ४.३.४२. ७७८; ६.४.१.१७७.

क्रियमाण २०१२२ १५१९६१९६ १५ १.१.

१. ३८; ८.६०; १४.७०; १९.७३;
२०. ७४; २१. ७६; ७३; २८.९०;
५६.१३३; ५७.१४२; ६१.१५९; १६०;
६३.१६७; १७३; ७३. ५८९; २.४१.
१२१५१७७२२; ४७.२२३; ६४.२३३;

२४३; ३९.२६९; ७२.२६६; ४.१३.
१९१२१ १७.३९९; ३२०; ३२. ९११
१५ १३१९६; ४९.३३२; ५६.३३३
२४; ६०.३४६; ६३.३४४; ९९.३४९;
१०१.३५०;

२.१.१.३६०; ३६९; ३.६७७; १२.
३६०; १८.३६९; २.३.४०८; ११.४१९;
२४.४३०; ४२४; ३०.४५६; ६५.४६७;

४.६२.४६०;

३.१.२.६५६; २६.४.५.६.२४
७.१२; १३; ८.१६; १७; १२.२२; २२.
२९; २७.१३; ३३.३३; ४३.२९; ५०
१६; ७८.२१; ९०.७०; ९२. १३२१
७६; ९७.८२; २.८३.१०२; १२७.१२९
११; ३.१३१.१५८; ४.६२.१७७; ६९.
१०११०११; १२१, ११४.१६८;

४.१.१.१६३; ४८.२१९; ५४.२२३;
६३.२३५; ८८. १५१७
१४११५; ३.२५.३०७; ६६.३११; ६८.
१७१०
३१२;

५.१.१.३३६ १६.३३३; १९.३३३;
२८.३६८; ३७.३५१; ५८. १२१२५;
३५४; ९५.३६९; २.९४. १८२०२१
१२१७७; ३९२; ३.५.४०३; ५५. ११३;
४३२; ५०.४३६; १५४.४४४;

६.१.१. ३; ६७.४५; ८७.६७; ९१.
७०, १०२.७३; ४७१; १३५.९३; १४५.
१३ १५७.१०१; २.४९.१२३; ५०.
२११३३; ८०. १३१; ९३. १३२; ३.
२५.१२६; ७.१६९; ४.२३.१९४; १४२.
२२५;

७.१.३३.२५३; ७३.२६६; २६७; २.
१०.२६४; ३५.२९१; ३७.२९३; ५९.
२९८; ६२.२२८; ६७.३००; ३०१;
११५.३१४; ३.१. १९११२०; ४.१०.
३४७;

८.१.१.३६२; ३६३; १७.३७१; २.
६. १११३ ३.३९. ५८१३०१२; ४३.
४३५.

क्रिया १; १.१.४४.१०७; २.४५. ६७८;

१०१११ १३१५११५१
६४. २३८; ३.१.२५३; २५४
१६१९१९९ ६१९ ४२८ १११४८१
; २५५; २५६; २५७
१२ ९१०१११५११५११९
; ३.१.४.
२२२३२४२५२५२६२६२६; २७८;
४.२३.३२४; ३२६; ३२. १९२०१२१
२३२३२३२३; ३३१; ५२.३३६; ५४.
३३९; ६१.३४३; ८३. १७१८१९
३४८; १०८.३५३;

२.१.१.३६५; ३५.३६६; ५१.३६२;
२.५. २३२४ १९.४१३; २७.४२९; २९.

क्रियायोग १.१.१४.७६; २०.३५; ४.६०.
 ३४; ६१.३४३; ८४.३४६; ३४७; ९०.
 ३४८; ६.१.९१.७६; २.१३९. १६१९९
 १३६; ८.१.७०. १०१ १२१२१ १३११४
 ७१. ५११ ३८२; ३.६५. ११०१११
 ४.१४.४५७; १६. १८१९१९९

क्रियार्थ ३.३.१०.१४०.

क्रियार्थी ३.३.१०. १०१११२४
 ८१२११५१९; १२. २२१२२ ४१९१११
 १३. २११२४ ११४

क्रियार्थोपपद ३.३.१०.१४१; १३.१४३.

क्रियावचन १.३.१. १३१२०६३ २४ २५८
 २२१२८२४; ३.१.१९. ५११११९
 ८७. १०११११११११

क्रियावचनता ३.१.८.१९; ११. ११११२; १९.
 ४८११८

क्रियावचनत्व ३.१.१९.२६.

क्रियावत् ३.१.६७. १०१११; ४.४.१९.४३३;
 ६.२.१३९.१३६.

क्रियावाचिन् २.१.१. १७११८; २.१९.४१६;
 ५.१.११५.३६३; ३६४; २.२८.३७६.

क्रियाविशेष २.१.१.३६५; ३.१.२२.२६; ५.
 २.२८.३७६.

क्रियाविशेषण २.१.१.३६५.

क्रियाविशेषवाचिन् ३.१.४०.१७; ३.१८.
 १३१.

क्रियाविसमाप्ति २.१.६०.४०१.

क्रियाव्यतिहार १.३.१४.२७७; ४७८; ८.३.
 ८७.४४६.

क्रियाशब्द १९; २०.

क्रियासमाभिहार ३.१.२२.२५; ११७२३१३१
 २४२५ १११११३; ४.२. २३१४१६१
 १२; ७.२.७८. १६१९८; ८.१.१२.३६९.

क्रियासमभिहारग्रहण ३.१.२२.३८.

क्रियासमभिहारत्व ३.१.२२.२१.

क्रियासमभिहारविशेषकत्व ३.१.२२.३८.

क्रियासमाप्ति ३.२.१२०.१३२.

क्रियासमाप्तिविवक्षितत्व ३.३.१४२.१६३.

क्रियासातत्य १.२.४५.२१९.

क्रियासामान्य १.२.६४.२१५; ३.१.१९.३७.

क्रियासामान्यवाचिन् ३.१.४०.३७; ३.१८.
 १३२.

क्रियोप्सितत्व १.४.४९.३३३.

क्री (धा.)

क्रीणाति २.३.१८. ५१६१६११११२१
 १३१३१४१४१५

क्रीणान्ति १.१.३८.१६.

विक्रीणति ५.२.४७. १५१५११६
 ३८२.

व्यक्रीणति १.३.६०.२३३.

क्रापयति १.१.३९.९६.

विक्रीयते २५.

विक्रीयन्ते १५.

क्रीड जीनां णौ (पा स्.) ६.१.४५. ३५.
 क्रीड् (धा.)

अनुक्रीडति १.३.२१.२८०.

संक्रीडति १.३.२१.२८०.

क्रीणात्यर्थ ६.१.८२.५५.

क्रीत १.१.५८.१५३; २.४.२१६; २.४.६२.
 ४९०; ४९१; ४.१.३.२०१; ३६. १०१२
 ३.१५६. २०१२१२२३ ३३६; ५.१.
 २०. ३४५; ३४६; २१.३४६; २२.३४६;

२७.२०३; ३२. १११४२०२९ ; ४८.
 २२३; ५१.२२३; २२८; ५२.२२८; ६४.
 २२२५; २३३; ३१.२५३; ४. २१२९
 १.२६३; १२.२६५; २६६; ५४.२२३;
 ६२.२८८; ४.१.२६६; ३०३; २१२६; २.
 १४१५; ३. ११२०२१२३१ २३१ २४२५१
 २६ ; १५.३१९; २३. १११९६२३ ; ३२३ ; ३२६;
 २.१.१.३५९; ३१२७२७ ; १५ १५१
 २६ ; १७.३२९; ३६.३९०; ४८.३२२;
 ५१.३९४; ५५.३९३; ५७.३९९; ६९.
 ४०३; ७२.४०६; २.२.४०७; ३.४०८;
 ३१.४३९; १०१४२० ; ६२४ ; ४४२
 २३ ; १९.४५३; ३२.४५६; ४५७; ४६.
 १३२२ ; ६९.४७०; ४.१२.४७६; ३४.
 ४१२; ४९.४८५; ५६.४८८; ८५.५०२;
 ३१.१. १२१८ ; ७१९ ; १३ ; २. ६१
 ७२४२४ १७१७ ; ४७ १७ १७
 २४ ; १२.२२१३.२३; १५१८ ; ३०.३८
 २० ; ३३; ३३.३३; ३४.४३; ४०.४६; ४३.
 २६१९६२१२४ ; २१२५ ; ४४.५१;
 ४५.५३; ४६.५९; ६७.५८; ५९; ७८.
 ६१; ८०.६२; ८३.६२; ८७.६४; ९८;
 १०. ४१; १०७.८४; १३२. १६१९ ; २.
 ३०.१५; ५८.१०६; ६०.१०७; ७१.१०८;
 ८४.१११; १०९.११७; ११०.११७ ; ११४.
 ११४; १२४.१२५; १२७; १२७.१२९;
 १३०; ३३.१३९; १३.१४३; १४.१४३;
 ८३.१५१; १०७.१५४; ४.११४.१६१;
 ४.१.१.१८९; ३.२००; १०.२०३;
 २७.२१२; ३०.२१३; ३३.२१४; ३६.

२१५; ५४.२२२; ६०.२२५; ६६.२२७;
 ७५. २२८; ७८. २३०; २३१; ९८.
 २५१; १३७.२५९; १६५.२६७; २.४५.
 ७१७ ; १०४. १८१८ ; ३१.२५.३०६;
 ५.१.२२.३४६; २७.३४७; ५८.३५३;
 ३४.३७२; २५.३७५; ३७. १३७२; ४८.
 ३६३; ४९.३८४; ३१.४०५; ५.४०३;
 २८.४०८; ३६.४१०; ६०.४१७; ६८.
 ४२३; ४५.५०.४३७; ६९.४३९;
 ६.१.२६.२३; २७.२८; २८. ९११
 ३६. २४२४ ; ४५. १४ ; ५०.३९; ५८.
 ४३; ६९.३०; ७७. १०१५ ; ८५. ६०
 १८२३ २१८ ; ६२ ; १२१६१८२१
 २५.३१७ ; ६१ ; १३. १६४० ; १०.२.१६ ; १०८.
 ११ ; ११३. १८१८ ; १२५.८७ ; १६३.
 १७ ; १९५. १६१० ; २३२.११९; २.१.
 १२६; २.१२३; ४२.१२४ ; १४३.१३४
 १३७; ३१.१०.११३; २५.१४७; ७१५
 ६६.१६५; १६६; ४.१.१६९; २.३६१;
 ३.१२९; १३.१२३; १४.१२९; १९.
 १६९; २२.१९०; ३४.१९५; ४९.२०१;
 ५१.२०२; ५२.२०३; ७४.२०८; १०४.
 २१३; १२३.२२०;
 ७.१.३.१२२; ९. १४२० ; २३.२४९
 १७ ; २८.२५१; २५२; ३७.२५५; ७८.
 २६९; ८२.२७०; ८४.२७०; ९६.२७५;
 २.८.२२९; ३५.२११; ३७.२१३; २९४
 २७ ; ६३.२९९; ६४.३९९; ६७.३००;
 ९१.३०५; १०५.३१०; १०७.३११;
 ३५२; ११७.३१९; ३१.३१६; ५०.
 ३२८; ६६.३३६; ८८.३३६; १११.३४३;

४.२.३३६; १२.३३०; ४७.३५१; ६५.
१२।१५
३५५;

८.१.१.५।१३; ४६.३७५; ६६.३७२;

२.३२.४०४; ५६.३१०; १०८.४२२;

३.१६.४२६; ३२.४२३; ३४.४३१; ३८.

४३३; ५५.४३७; ४.२.४५३; १४.४५७;

४५९; ३२.४६१; ४६२.

क्र० (अ.) ४.२.१०४.२१०.

क्वचित् (अ.) ३०; २६; २६; १.१.३.१७;

२५; ७.१८।१९; ४४.१०२; ५०.१२२;

५६.१३९; ७२.१८२; २.६४.२३७; ४.

५२.३३८;

२.१.१.१६।१७ २४ ३७; ३७१; ३.१.

१२।१६ ४०; ५.४५; ४६;

३.१.१९.२७०; ३४.४५; ४३.

२।३; ४५.५३; ८०.१०।११; ९३.७३;

९४.८०; १३१.९५; २.१२४.१२५; ४.

३७.१७६;

४.१.१.१०६; ६३. २३।२४।२४।२५;

७८.२२९; ८३. २३६; ३.६६.३१६;

५.१.१. १७।१८।१८।२१; २.४७.

३८२; ३.५.३।३;

६.१.२. २३; १।४४; ५. २०।२१।२१।

२१; १२.१६; ४९.३६; १५०.१०१; ३.

२५.११७; ३४.१५०; ४.१. १८।१९;

६२.२०५; ६४.२०७;

७.१.२. ३।२; ९०.२७२; ३.४४.

३२४; ५४. १०।१४।१४; ११३.३४२;

८.१.४. ३६६; २.०.३५५; ३६.४।५;

४८.४०८; ३.१३. २१।२१; ४.१.४५२.

कत्य ४.२.१०४.२१०.

कानिप् (प्र.) ६.४.६६.२०८.

करप् ३.२.६०.१०७; ४.१.१६. १४।१५
२०९.

कसु (प्र.) १.२.१८.२००; ३.२.१०८.

२।३।६।७।९।१०; ६.१.३७. ३।५।६;

७.३.८५.३३७.

कसु० (प्र.) ६.१.३७.३३.

कसु० (प्र.) १.४.१.२२९; ९.३.१६; ३.२.

१०७. १८।२०; ११५; ४.६९.१२१.

कस्थ २१.

क्याति (पा. सू.) ७.२.१०२.३१८.

कादि० ७.३.५६.३३१.

कादेश ७.२.१०५.३१०.

क्रि १.१.५८.१५२; ५।१०।११।१२।१२
१५३; ६२.

१६५; ३.२.५८.१०६; १७८. २०।२०।
१३५

२०; ६.१.६५.३३; ४.१३.१४२; १५.

१३।१४ १८६; ३५. १।११।११।२०।२१
१६५; ४२.

१६३; ७.३.८५.३३६.

क्रि० १.१.५८.१५३; ३.२.५८. १०६; ४.११.

१२।१२ १८६.

क्रिन् (प्र.) ८.२.६२. १०।१०; ६३. १४।१७.

क्रिन्प्रत्यय ८.२.६२. १५।१८.

क्रिन्प्रत्ययस्य कुः (पा. सू.) ३.२.५८.१०६.

क्रिप् (प्र.) १.१.६०.१५८; १५९; ४.३.३१४;

३.१.११. १।१६; २७. १।२।३।४।५; २.

५८.१०६; ७७.१०८; १०९; ८७.११२

१।१२।१२ १६।२०।२१ १।२।३।
१७८. १३५; १३६

५।१७।२०; ३.१०८.१५५; ६.१.६५.

३३; ३.११६.१७२; ४.३.४. १३।१३

१९५;

क्रिप् (प्र.) ६.४.१९.१२६.
 °क्रिप् (प्र.) ३.२.७७.१००; ७८.१०९.
 क्रिप्रत्यय ३.२.५८.१०१९.
 क्रिवन्त ६.१.५८.१०; ३.११६.१७२; ४.२२.
 १२३.
 क्रिवर्थ ७.३.८५.३३६.
 क्रिवादि ३.१.२.१३.
 क्रिब्रह्मण ६.३.११६.३१५८९.
 क्रिब्लोप ३.१.२७.१९१९१२०१२१२१२२;
 ६५.२३; १११२३३३; ६.१.६५.२३;
 ११३३३३; ४.३२.१११५१९.
 क्रच्यन्त ७.२.११२.३१३.
 क्षण (धा.)
 अचिक्षणत् ७.४.९३.३६०.
 क्षन्त (जा.) ३.२.१३५.१११३१३.
 क्षत्र १.१.१२.१३१६; २.१.२.३७५.
 °क्षत्र° ४.२.६०.५६.
 क्षत्रिय १.१.५६.१८१८; २.२.६.२१५; ३.
 १.११२.२५; ३.१२७.१११२;
 १६८.२६८; ५.१.११५.३६३; ६.१.१३५.
 १८; ३.३२.११२; ६.१.१९६.
 °क्षत्रिय° ४.१.२९.२२१.
 °क्षत्रिय° २.२.३२.२३५.
 क्षत्रिबकण्ठति १.१.५८.१५२१.
 क्षत्रिबगोत्रमात्र २.४.५८.२६९.
 क्षत्रियग्रहण ४.१.१६८.२६९.
 क्षत्रिययुबन् ८.४.११.२५६.
 क्षत्रियसमानशब्द ४.१.१६८.२६९.
 क्षत्रिया ४.१.२९.२२१; ६३.२२५.
 क्षत्रियाक्षि ५.४.७६.२८०.
 क्षत्रियाख्या ४.३.९८.३१३.
 क्षत्रियाणी ४.१.२९.२२१.

क्षत्रियार्थ २.१.३६.३८०; ३९०.
 क्षदि (पा. श.) ३.२.१३५.१३१.
 क्षमा १.३.२१.२६०.
 °क्षमि (पा. श.) ३.२.१.६५.
 क्षय्यजय्यौ शक्यार्थे (पा. सू.) १.१.५०.
 १२१; ६.१.७९.५९.
 क्षर् (धा.)
 क्षरति ३६.
 अनुक्षरन्ति २८; १३.
 प्रक्षरति २.२.२९.२३३.
 क्षल् (धा.)
 प्रक्षालयन्ति ५.२.५५.२१३.
 प्रक्षालयन्तु २.१.१.३६१.
 प्रक्षालय २.४.३२.२८१.
 क्षात्रविद्य ४.२.६०.२६२.
 क्षान्त ३.२.१८८.१३७.
 क्षामा १.२.६२.२२२; २.२.२९.२३२; २३२.
 क्षि (धा.) ८.२.२६.२०३.
 क्षियते ३६.
 अपक्षयिते १.३.१.१११७११८.
 चिक्षिविच ६.१.९१.७३.
 चिक्षियिम ६.१.९१.७३.
 माक्षेष्टाः ८.२.२६.२०३.
 क्षि° (धा.) १.१.५०.१५१७११२०;
 ७९.१११२१११५. ६.१.
 क्षिप् (धा.)
 आक्षिपन्ति ३.१.१९.२३.
 प्रक्षिपति २.३.३.२२.
 प्रक्षिपेन् ५.१.११९.३६३.
 प्रक्षिप्यते १.४.३२.३१.
 क्षिपका ७.२.२५.३२५.

क्षिपकादि (ग.) ७.३.४५.३२^{१६}.
 °क्षिपि° (पा. श.) ७.२.१०.२२^६.
 क्षिप्त १.१.५०.१२^२; १२^३.
 क्षिप्र ३.३.१३३. १८^{१२}.
 क्षिप्र° १.१.३.३६; १३.
 °क्षिप्र° १.१.३.३६; ४५; ४७.
 क्षिप्रवचन ३.३.१३३. १७^{१७}.
 क्षियाशीःप्रैषेषु तिडाकाङ्क्षम् (पा. सू.) ६.
 ४.३.४.११^६.
 क्षियो दीर्घात् (पा. सू.) ८.२.४२.४०^{१५}.
 क्षीर (खा. पे.) १.२.३२. १४^{१४}; ४५.२१^७;
 २.१.१. ११^{१५}१५१६१८१८^{२०}१२३; ४.
 ४.२.४.३३^१; ५.२.९.३१^४; ६.१.९.
 १९^{१९}; २७.२८; ३.४.२.१५^{१७}; ६.२.१६^५.
 क्षीर° (खा. पे.) १.२.३२.२०^३; ६.१.९.१५;
 २७.२८; ८५.५१; ७.१.५१.२५^७.
 क्षीरग्रहण ६.१.८५.५१.
 क्षीरप ६.१.८५. १७^{१९}.
 क्षीरपा ३.२.८.६३.
 क्षीरमात्र २.१.१.३६^८.
 क्षीरस्थिति ७.१.५१.२५^७.
 क्षीरिन् १.१.५६.१३^७; ५.२.९.४. १८^{१२}.
 क्षीरोद् ६.३.५७.१६^३.
 क्षीव ८.२.६.३१^६.
 क्षीविक ८.२.६.३१^२.
 क्षु (धा.)
 अवचक्ष्वावधिमति १.१.५९.१५^६.
 °क्षु° (धा.) ७.२.१०.२२^५.
 क्षुप्रतिघात १.२.४५. १७^{१९}.
 क्षुप्रतिघातार्थ ११.

°क्षुदि° (पा. श.) ७.२.१०.२२^५.
 क्षुद्र ४.१.१३१.२५^९; ६.१.९३.४३.
 °क्षुद्र १.१.३. २३^{२६}; ४५; २१^१; ६.१.६३.
 ४३.
 क्षुद्रक १.१.२.४.२३; ४.२.१.३२^६; ५.३.५२.
 ४१^२.
 क्षुद्रकमालव ४.२.४५.२८^७; २८^९.
 क्षुद्रकमालवशब्द ४.२.४५. १६^{१९}; २८^१.
 क्षुद्रजन्तवः (पा. सू.) २.४.८.४७^३.
 क्षुद्रजन्तु २.४.८. १३^{११}१५१५^{१६}१६^{१७};
 १२.४७^५.
 °क्षुद्रजन्तु° २.४.१२.४७^५.
 क्षुद्राभ्यः° (पा. सू.) ४.१.१३१.२५^९.
 क्षुपाग्र १.१.५०.१२^०; ६.१.८५.६१; ११^{१२};
 ९१.७^२; ९६.७^६; १०८.८^३.
 क्षुब्ध ७.२.१८.२८^७.
 क्षुभित ७.२.१०.२८^७.
 क्षुभ्नादि (ग.) १६; ८.३.२९.४२^९; ४.१.४५^२;
 ३१.४६^३.
 क्षेत्र २.३.१९.४५^३; ५.२.४.३७^३; ४.५०.
 ४३^६; ७.२.९१.३०^४; ३०^५.
 क्षेत्रत्व ७.२.९१.३०^५.
 क्षेत्रिय ५.२.९२.३१^६.
 क्षेत्रियच् (प्र.) ५.२.९२.३१^६.
 क्षेप २.१.२६. १०^{१०}; ४१. ५१^{५६}; ४७.३९^१;
 १५; ५.४.७०.४३^९; ६.२.१.१२^१.
 क्षेपे (पा. सू.) ६.२.१.१२^१; १०८. १३^३.
 क्षेम ५.४.३०.४३^३; ३६.४३^६; ६.८.४३^८.
 क्षेमवृद्धि ६.३.३४. ११^{१६}.
 क्षेमवृद्धिवृन्दारिका ६.३.३४. १२^{१७}.
 क्षेम्य ५.४.३६. १३^{१३}१३^३; ४३^६.

क्षेय १-१-५०-१२९; ६-१-७९-५९.
 क्षैति (पा. श.) ८-२-४२. १४१९१२१२३ ;
 ३१३,
 क्षौत्तव्य २-४-८-४७३.
 क्षौद्रक ४-१-१६८-२६८.
 क्षौद्रकमालवक ४-२-४५-२१७.
 क्षौद्रकमालवी ४-२-४५-२१९.
 क्षौद्रक्य ४-१-१६८-२६९.
 क्षौम ८-३-३७-४३५; ४३२.
 °क्षणु° (धा.) ७-२-१०-२२५.
 क्षिचण ३३.
 क्षिचण ३३.
 क्षिचण ३३.
 क्षिचण ३३.

क्षरि ८-४-४७-४६३.
 कस्त (आदे.) १५१६ ; १-२-५-१९३; ३-१-४३.
 १०; ४४-१३१९६ ; ४५-१११११११५१९८
 १८१२१२१२२ ; ४६-२१७१९११२१९८
 १९१२१२३ ; ६-१-१६१-१०२.
 °कस्त° (आदे.) ६-१-१६१-१०२.
 कस्तलोप १-१-५७-१५०; ५११०; ५८-१५१.
 कस्तविधान ३-१-४३-२९; ५०; ४५-५३.
 कस्तविधि ३३; ३-१-४५-५३.
 कस्तादि ३-१-४३-४९.
 कस्तु (प्र.) ३-२-५७-१०५.

खाण्डिकादि (ग.) ४.२.४५.२^{१६}_०.
 खाण्डिकोपाध्याय १.१.१.२^१_१.
 °खडादि ५.२.११६.१^{३१}_{१८}.
 खदिर (ओ.) १.१.४६.१^{१३}_३; २.१.१.३^७_२.
 खदिर° (ओ.) १.१.४६.१^{१३}_३; २.१.१.३^७_२.
 °खदिर° (ओ.) २.१.१.३^७_२; २.२.४.४^२_०.
 खदिरस्वार (खा.पे.) ३.३.१७.१^६_४.
 खदिराङ्गारसवर्ण १^७_७.
 खन् (धा.) ३.१.१११.२^५_५.
 खनति ४.३.२५.३^७_७.
 चिखनिपति ६.४.४२.१^{१६}_६.
 °खन् (धा.) ६.४.४२.१^{१६}_६.
 खनत् १^१_१.
 °खनि° (पा. श.) ३.१.१४५.२^२_२.
 खन्य ३.१.१२३.८^१_१.
 खमुन् (प्र.) ३.४.२६.१^७_४.
 खय (प्रत्या.) २५^{१२६}_{३५}; ७.४.६१.३^५_३; ३५^{११}_४;
 ८.४.४७.१११^{११२}_{४४}.
 खयादि २.४.५४.४^२_३; ४^८_७.
 खर् (प्रत्या.) ७.४.६१.३^५_३; ८.३.३४.४^५_१.
 खर्° (प्रत्या.) ८.३.३४.१^६_{३०}.
 खर् (पशु.) ५.२.१०७.३^६_७.
 खर्° ५.४.११८.४^३_३.
 °खर् (पशु.) २.२.३६.४^३_३.
 खरकुटी १.४.३.३^१_४; ४.१.३.१^१_६; ५.३.
 १८.४^२_२; ६.१.१०३.२^१_२.
 खरगोयुग ५.२.२९.३^६_६.
 खरण ५.२.११८.४^३_३.
 खरमुख २^२_३; १.१.७०.१^१_०; ७२.१^१_२;
 २.२.७.२^०_३; ४.१.३.३^१_६; २.२.२.४.
 ४^३_३.

खरवसानयोर्विसर्जनीयः (पा.सू.) १.१.५.४.
 १^२_३; १^२_९; ४.११०.३^५_६; ३^५_७; ४.
 ३.२३.३^०_५; ८.३.१५.४^२_३; १६.४^२_३;
 १७.४^२_७; ३४.४^३_६.
 खरविशद ७.३.६१.३^५_३.
 खरु ४.१.४४.२^१_७.
 खरु° ४.१.४४.२^१_७.
 खर्पर ८.३.३७.४^३_१.
 खपूर्व ७.४.६१.३^५_३.
 खपूर्वग्रहण ७.४.६१.३^५_३; ३५^४_४.
 खर्व २.३.६२.१^०_{६६}.
 खल् (प्र.) ३.१.८७.६^८_८; १४.२^०_०; ३.१२६.
 १५^२_६; १२७.१^५_७.
 खल्° (प्र.) ३.३.८३.१^५_१; १२६.१^६_५;
 ६.१.५०.३^१_९.
 °खल्° (प्र.) ३.३.८३.१^५_१; १२६.१^६_५.
 खलाति २.३.६२.४^६_३.
 खलातिक (पर्वतः) १.२.५२.२^३_३.
 खलातिकादि (ग.) १.२.५२.२^३_३.
 खलपु ८.२.४.१^९_८.
 खलथवभाषतिलवृषव्रह्मणश्च (पा. सू.) ५.
 १.२०.३^३_५.
 खलर्थ ३.१.८७.६^८_८; १४.२^०_०.
 °खलर्थ ३.१.८७.६^८_८.
 खलादि ४.२.५१.२^२_२.
 खलिनी ४.२.५१.२^२_२.
 खलु (अ.) ४१६^{१८}_{१८}; ४^४_४; २^५_५; ७; १४^१_१
 २७ १०१^{१९}_{१९}; १५ १८ १५ १६ १७ १८ १९
 ; १०; १५; १६; १७; १८; १९
 २४ ३ ५१०^{११}_{११} २५
 ; २१; ;
 १.१.१. ५१४^{१२}_{१२} २२ १०; ११.६^६_६;

१८.७३; २०.७३; ७५; २३. २।६।७
 ८।१६ १ १७।
 ९१; ३९.१००; ४१.१००; ४४.१०५
 १९; ४५.११२; ४६.११३; ११४; ५१.
 १२६; ५२.१३०; ५३.१३१; ५६.१३६;
 ५८.१५३; ६२.१६४; ६३.१६८; १६९;
 ६७.१७२; १७४; १७५; ६९. २१।२५
 ७०.१८१; २०.१९५; ७।१३।१५।२०
 १७.१९८; २७.२०४; ३०. २१।२४; ४५.
 २२०; ६४.२२४; ७।२०; २४३; २४।
 २४ ६।२८; ७२.२५१; ३१.२५५; २५६;
 २५७; १२.२७४; २७५; ९।१३।१४
 २७९; ६०.२६५; १६।२५ ७२.२७२;
 ४.२१.३२२; ३२३; २७.३२८; ४९.३३२
 २१।२२।२२; १०८. ९।२७ १०९.३५६;
 २.१.१.३५९; ३६१; १८। २२।२४।
 २६।२६; २४. २।६।८ ३५.३३८; ५१.
 ३९६; ५५.३९७; ५७.३९८; ५८.८।९०;
 ६९.४०३; २.६.४१२; २४.४२१; ४२।५
 २६; २५.४२७; ४२८; २९.४३२; ३१.१.
 १३।१९ ३।५ १३।१७ ४.४४५; ८.
 ४३७; ९.४३७; ४४८; १३.४३३; १९.
 ४५२; ३७.४५९; ५०.४६४; ६६.४६८
 १०।१०।१०; ४.५६. २०।२१ ७९.४६६;
 ३१.७.१४; १५; १९. १८।१९।२०
 २६. २०।२०; २७.३१; ३०.३६; ३१.
 ३१; ४४.५३; ६७. ७।१२।१४ ८३.६४;
 ७.७.७७; २.४.९८; ५७.१०६; १०२.
 ११३; १२३. १३।१७ १२४.१२८; १२७.
 १२९; ३१.६।८।१५ १३.१४२; १३१.
 ११५; १३३.१६०; ४.१.१६०; २.१६९;
 १।७ ९. १।१३

४.१.१. १७।२० १८ १४
 २०।२३ १९१; १९४; १९५; ३
 १९७; १९८; १३.२०४; २७.२१२;
 ४८.२३०; ७८.२२९; ८७.२३८; ९३.
 २४७; २.१३०.३००; ३.२२.३०४; १३२.
 ३२९;
 ५.१.५९.३५६; ११९. १७।२५ ३६६; २.
 २८.३७५; ५९. ७।८।११।१२; ९४.
 ४।५।२२ ३९३; ३९४; ९७.३९६; ३.५.४०३;
 २८.४०८; ५५. १७।२४ ४१३ ८।९
 ५७.४१६; ४.१९.४३२;
 ६.१.२. ५।२२ ५.२० १३. १४।२३
 १६.२५; ३७.३१; ३२; ५०.३८; ६।९।
 ११ ६५.४२ ८४.५१ ९९.७७; १०२.
 १४ ८०; १२७. ९।१४।१६ १५८.९५; १९२.
 ११४; २२२.११२; २.१.१२३; ३.१.१६६;
 १४. १३।१४ ६८.१६३; ४.२२.१९१;
 ४२. ६।२३।२७ १९८; १२८. १५।१७
 १४२.२२५; १६१. १२।१४ १६३.२३२
 १७।२२।२५;
 ७.१.१.२३६; ६.२२३; ३७.२५५;
 ७२.२६३; २६३; ९६.२७१; २.३.२८०;
 ८. १२।२१ २६.२९३; ३७.२९४; ६७.
 ११।१५ १२।१७।१८ १२।१७।१८
 ३००; १००.३०९; १०२. ३१०;
 १०६.३११; ११५.३१३; ११७.३१५;
 ४.१०.३६८; ५५.३५२; ६१. ३५४; ८२.
 १५।१६ ३५७;
 ८.१.१. १२।१६ १८.३७३; ३५.३७५;
 २.२.३९७; ४८.४०९; ८२.४१५; ३.१५.
 ४२६; २९.४६९; ५६.४३८.

खलेबुस र.१.१७.३६१.

खलेयव र.१.१७.३६१.

खलैयवादि (ग.) २.१.१७.३६१.
 खवत् ५.२.११५.३१५; ६.१.१६८.१०६; ४.
 १६३.२३२.
 खविधान ५.१.१.३३१; १०।२०.
 खञ्ज (प्र.) ३.२.३८.१०२; १०३; ८३.११३.
 खंशय २.२.२०.२१६.
 खशादि (ग.) २.४.५२.३१५.
 खशप्रकरण ३.२.२८.१०२.
 खाद् (अ.) १.४.६२.३१६.
 खाडायन (प्र. का.) ४.३.१०४.३१६.
 *खाडायनग्रहण ४.३.१०४.३१६.
 खाण्डव ८.१.२.३६३.
 खान्वा (अ.) ७.१.३७.२५१.
 खाद् (धा.)
 खादति १.४.५२.३३७.
 खादयति १.४.५२.३३७.
 खादि (पा. श.) १.४.५२.३३७.
 *खादि (पा. श.) १.४.५२.३३७.
 खाकिर (ओ.) १६; ५.१.२.३३६; १३.३१२.
 खाकिरेतरशम्य २.१.१.३७३.
 खान्य ३.१.१२३.८२.
 खारपायण ८.४.३.२५३.
 खारशाताद्यर्थ ५.१.५८.३५३.
 खारशातिक ५.१.५८.३५३.
 खारसहस्रिक ५.१.५८.३५३.
 खारिधम ३.२.२९.१०२.
 खारिधय ३.२.२९.१०२.
 खारी (परि.) ३३; १.१.७२.१३१; ४.१३.
 २३।२४; २.३.४६.१११; ३.२.२९.
 ११।१६; ५.२.७३. ११।११।१२।१२; ७.
 ३.२५.३६६.

न, भा. श. को. ५६

खारीक ५.१.३३.३१६.
 खारीशत (परि.) ३१.
 खारीसहस्र २.१.६९.२०४.
 खार्या ईकन् (पा. सू.) ५.१.३३.३१६.
 खित् १.४.८०.३१६; ३.२.५७.३१६; ६.३.
 २२.१५२; ५०. १३।१३।१७; ६६.१६५
 १७।२०।२२।२२।२२; ७२.१६६.
 खित् ६.३.३२.१५२; २.२.१५२.
 खित्करण १.४.८०.३१६.
 खित्यनव्ययस्य (पा. सू.) ६.३.५०.१६२.
 खिद् (धा.)
 खिन्दाते ६.१.१६.१०२; १८६.११३.
 खिदन्त ६.३.५०.१६२.
 *खिदि (पा. श.) ६.१.१६.१.१०२.
 *खिद्यति (पा. श.) ७.२.१०.२२५.
 खिन् ६.१.१६.१०६.
 *खिन् ६.१.१६.१०६.
 खिण्णच् (प्र.) ३.२.५७.१०५.
 खी ६.४.१६.३३२.
 *खुर (प्राण्य.) ५.४.११८.२३३.
 *खुर (प्राण्य.) ६।११.
 खुरण ५.४.११८.२३३.
 खेद् १२।१३.
 खेय ३.१.१११.८५.
 खै (धा.)
 चाखायिता ६.४.२२.११०.
 ख्य (अनुकरणम्) १.३.१०.२३०; ६.१.११२.
 २५.
 ख्या (धा.)
 ख्यायते ८.३.२५.२३३.
 अख्यत् ६.१.११५.६६.

अन्वाख्यायते ५; ११०।१६।१९; १.१५; १.६२.१६१; ४.१.८२.२३३.
 अन्वाख्यायते १५.
 आख्यायते १.४.३.३१५.
 पत्याख्यायते १६; २७; १६।१९;
 १.१.२७.३५; ३८. १।१०।१०; २.२७.
 २०५; ६५.२५२; ३.१२.२७७; ७८.२१३;
 २.१.१. १११२।१३।१५।१७; ३.१.१२.
 ११; ५५.१५; ८०.१५; ३.२०.१५; ४.
 १.९०.२१३; ६.१.५५.३७; ४.२२.११५;
 १०१.२१३; १२३.२१०; ८.१.१७.३७२.
 प्रत्याख्यायन्ते १.३.९३.२१५.
 व्याख्यायते १.१.६५.१७०; ४.३.
 १।१।२.
 व्याख्यास्यामः ६८; ३५; १.१.१.१२३;

५९.११९; ३.९.२६६; १०.२.७१; ११.
 १।५; ३.२.५७.१०६; ७.१.१३.२५.
 संख्यायते १.१.२३. २८।२९; २.२.
 २५.५२८.
 संख्यायन्ते ५.२.५५. ३०।२१.
 ख्यात्र (आदि.) २.४.५९.५२६; ५५.५२७;
 ७.४.९.३१७.
 ख्यापयति ५.१.११९.३६६.
 ख्यातृ २.४.५५.५२७.
 ख्युन् (प्र.) ३.२.५६. १।५।७।७।८।९।११;
 ४.१.१५. ७।८।१०.
 °ख्युन् (प्र.) ३.२.५६.१०५.
 °ख्युन्° (प्र.) ४.१.१५.२०९; ८७.२३८.
 ख्युनादि ३.४.६७. २३।२३; १।२.
 खीर ८.४.५८.५६५.

ग

ग

गत

ग° (वर्णः) ३.२.१३९.१३३.

°ग°(वर्णः) १.१.९.६१.

गकार १.३.१०.१०११; ४.१०९.५६६; ३.
२.१३९.१३२; ६.३.५९.१७१७१९

गकार° ३.२.१३९.१३३.

गकारग्रहण १.३.१०.२६१; ३.२.१३९.१३३
१५

गङ्गा (न.) १.१.२३.२०; ७२.१११५; २.

३२.२०९; ३९.२१२; ३.१.२७६; ४.१३.
११११९
३१६; ३१.३३०; ४.२.३३२; २.१.१६.
१९१२०१२१२१२३; १८.३२९; ४.१.

४८.२१८; ८.१.७२.३२२.

गङ्गा° (न.) १.१.७२.१२५; ४.१३.३१६.

गङ्गापार २.१.१८.३२९.

गङ्गाशब्द ८.१.७२.३२९.

गच्छत् १.४.२४.१११६; ५०.१८२०; ३.२.
६.४११; ३.२.१२६.१२७; १२६.

गच्छतिक्रिया ३.२.१२६.१२७.

गज° (प.) ४.२.४३.२७१.

गजता ४.२.४३.२७१.

गङ्गु (रो.) ४.३.३९.३०२.

गङ्गुकण्ठ २.२.३५.४३७.

गङ्गुलशाण्डित्य २.२.३८.४३८.

गङ्गुशिरस् २.२.३५.४३७.

गङ्गादि (ग.) २.२.३५.४३७.

गण (धा.)

गणयति १.३.६७. २१२१२३१२५.

गण (पा. श.) १.१.३४. २०२१; ९३; ४.१.
१८.२१०.

गण (शब्द) १.१.१.३५; ३.६७. २१२३१२५;
४.२०.३२३; ८.२.८.३१२; १६.३१८.

°गण° (सं.) १.१.२३. ५१७.

गणान्त ६.१.४.११.

गणान्तत्व ७.४.७५.३५६.

गणि (पा. श.) ७.४.८२. १०११११६.

गणिका ४.२.४०.२६९.

गत १.१.७. १४१५; २२; २१.७५; ३८.९६;

४४.१०२; ६७. १११२; २.१०. १८१८;

६३.२३१; ३.१. २३२३; ११. २२२३;

४.२.३०६; २.१.१. १५१६; २.१४.४१३;

१९. १६१७; २४. ४२५; ३.४. ४४४;

२८. ३५५; ३.१.२६.३६; ३१.६७

२.१०२. १२१३१३; ११०.११२; ३.

१३६.१६२; ४.२.१०४.२२३; ५.१.

९६.३६१; ३.५५.१५; ६.१.७९.

२१; ९१. १०११०१२१२; २.४९.१२३;

४.२.२.१६७; १२८; १०१११११११

११११; २३. २३२३; ५६. २५५५५६

६६; ५७.२०२; ८९.२२३; ९०.२१३;

७.२.२.२७८; २७९; २०.२८८; २१.

शतिसंज्ञासंनियुक्त १.४.७४.३३५.
 शतिसंज्ञासंनियोग १.४.७४.३३५.
 शतिसमास २.४.२६.४७८; ३.२.५६.१०५.
 °शतिसमास २.१.२६.४७८.
 शतेरनन्तरग्रहण ६.२.४९.१३७.
 शत्यर्थ १.३.१५.२७९; ४.५१.१९१२१; ३.१.
 २६.२५१२५; ११३; १०५.१२१३; ५.
 २.७३.१३१३; ८.१.५६.१११६११.
 शत्यर्थकर्मन् ३.१.७.१५; २६.११३.
 शत्यर्थलोट् ८.१.४६.३७५; ५६.३७८.
 शत्यर्थकर्मकश्चिषूशीड्स्थासवसजनसह-
 जीर्यतिभ्यश्च (पा. श्.) ८.१.५६.३७८.
 शत्याकृति १.४.६२.३३३.
 शत्यादि ६.२.१३९.१११२.
 शत्वा (अ.) २८१९; १.१.५०.१२३; ५६.
 १३३; २.१.४१.३९१; २.६.४११; ३.२.
 १०२.११३; ३.१८.१११३३.
 शद् (धा.)
 प्रथमदत् ८.४.१७.४५१.
 शदयित्त् ६.४.५५.२०३.
 शदादिग्रहण ८.४.१७.४५१.
 शदादिभक्त ८.४.१७.४५१.
 शन्तव्य १.१.९.६२; ४.१.१०२; ७१.१८३;
 २.४३.२१५; ४८.२२३; २.१.१.३६५;
 २.४.३८४; ५७.३९९; २.२.४.२६६; ३.
 १.१९.३६६; ८७.६१; १२.७६; २.१२४.
 १२५; ३.१३३.१६०; १३६.१६२; ८.
 ४.३.४५४.
 शन्तुम् (अ.) २.२.२९.४३०; ३.१.७.८१९१.
 १०.

शन्तु ३.३.१५.१८११२१.
 शन्ध ५.४.१३५.१११३.
 °शन्ध १.२.६.४.३१५; ४.१.३.५१८; ५.१.
 ११९.३६६.
 शन्धन १.१.४४.१७१९.
 शन्धर्वनगर ४.१.३.१९६.
 °शन्धवती १.२.६.४.२१६; ४.१.३.१९८.
 शप्रतिषेध ८.४.३.४५८.
 शम् (धा.)
 शच्छति १.१.५०.१२१२१११११.
 १५१९६; ७०.१७१७१७१८१२१;
 ११.२७१; ३.१.५.४४५; १२.१४१४१.
 १६१६१२३; ४३९; ३.१.६.७.५७; २.
 १.३१४; १२३.५१७९; ३.७.१८०; ४.
 १.११६.२५८; २.७०.२२७; ४.११.३२९;
 ५.१.६.४.७६.३५३; ७.१.३११११४;
 ३५८; ११३३६१७; ३.५५.१११९; ६.१.
 ११.७०; ८.२.४८.१६१७१९.
 शच्छन्ति १.१.३.४४; ४.२.७.३३३;
 २९.३३९; २.१.२९.३८४; ३.३.२.४५७;
 ४.३.४.४८२; ५.२.४.३७५; ६.१.१७.
 २५; ३.४९.१६२; ७.२.११७.३३४.
 जगाम २६१२७ ३.२.११५.२५१२६.
 जग्मतुः १.१.५९.१५७; ६.१.१२.
 ३७.
 जग्मुः १.१.५९.१५७; ६.१.१२.३७.
 जग्मिव १.२.१८.१९९.
 जग्मिष्यति १.१.२३.८९; ३.३.७.१८०;
 १६.१३३.
 जग्मिष्यामि १.१.४९.१९३; ३.२.२६०.

गमिष्यामः १-१-४४-१०९; ३-२-११०.
११८; ११४. १११५११७

गच्छ २-१-१-३६०; ३-१-२६. १३११४
१५; २१२१; ६-१-१३-३३; ७५.

अगच्छाम १-१-४४-१०९; ३-२-११४.
१५११७
११९.

गमेयम् ३-१-८६-६५.
गम्यात् ६-३-३३-११९.

अगमत् १९१९.
अगमाम ३-२-११०-११७; ११८.

गमयति १-४-५१-३३३; ३-१-२६.
३११२१२.

गमयतः ५-२-२७-३७५.
गमयेत् ३.

अधिगमयति २-४-४६-४८५.
अधिगमयतः २-४-४६-४८५.

अधिगमयन्ति २-४-४६-४८५.
गम्यते १५१५१७७१८१९ २४ २२

११०११०१५११६११७
३०; १८१८२०; २७.
१४११५ ४ १०११८११२४

८६; २९-१२; ४४. १०२
२६ १९ ७८११११० ६०
३; १०५; ५९. १५६

१५९; ६७-१७३; ६८-१७५; ६९-१७८
२०; ७१-१८२; २-१. २०१२०१२१२२
१९१

१०-१८१९ १२१२२ १४
१० १९७; ४५-२१९; ६४-२३९;
१८ १८१११०१

३-४२; ३-१-२५४; २५५;
१४११५ २१ १७ १५११६ ११०
३; २५७; २५८; ९-२६४; ११.

३१५
२७२; १२-२७४; ४-२-३०६; १३.
३२३; ४२-३३९; ५१-३३५; ५४-३३८
२०

१८११९ १११११२११६११६
२-१-१-३५९;

१९१२०; २१२४ १४१२४ १२३५;
३६२; ३६५; ३६६; ३७०; ३७१;
६-३७९; २०. १०११५१६११६ १७
३८२; ३५-३८७;

४९-३९२; ५५-३९७; ३५८; ६०-४०१;
२-२-४२५; ४२६; २५-४२७;
४२८; २९. १०११११२ ३-१-१८;
४२३; ४६-४६२; ५०-४६४

६९. १०११०; ४-३१-४८०;
३-१-७. ३१५ २२ १७१८१२०;
१३११३ ७१६१७ १६
१८; १९. ११-१२; १२-२२;

१९. १६१९; २२-११ २६-३२; ८७-६६;
२५१२६ १११२ ११२-८६; २-१२४.
१४११८ २०१२१ १९-१२५;
१२५; ३-१०-१४०; १९-१२५;

१३२-१५९; १६०; १४२-१७३; १५१.
१६४; १५७-१६५; ४-१-१६८; २६.
१७५; ६७-१७९;

४-१-३-१९७; २०. ६१७७८१०१११
२११२ २०१२०१२०१२१२१२२
२४१२४

५-१-९-३४०; १९-३४३; २२-३४६
१७११८ २०१२०१२० १६
२२८; ३७५; ९४-३९१;
१५५-४०९; ३-६०-४१८;

६-१-४-५१५; ९. १०११४१५
१८ ७८११११९ ३७-३७ ४५
१३ १४१११२० १२१२ ७१
३३; ३६; ५०-३९ ३९

५३; १३५-१७ ३-३४-१५३;
७-१-३३-२५३; ३७-२५५; ९०.
६७८ २-२-२७९; ११-३०५; ३.
५०-१७१८

६-१-१-७८१; ३६२; ३६३; ४-३६५
२११२२ १८ १६१२२ २-८-३६५

१८११९ १११११२११६११६
३६१

१८११९ १११११२११६११६
३६१

१८११९ १११११२११६११६
३६१

१८११९ १११११२११६११६
३६१

१८११९ १११११२११६११६
३६१

१८११९ १११११२११६११६
३६१

१६१६; ४८. १५१९६१७१७ ; ४.२०.
२०९.

गम्यन्ते २.१.१.३६३; ३५.१३८; ५.
२.९४.२२/२३; ३.७४.४२९.

गंस्यते १.१.३.४२; ५.५५; १४.७०;
२२.७९; २६.८६; २७.२९; ४९.११८;

५१.१३६; ५७.१३६; २.१.१.११२; २८.
२०६; ४१.१६१९; ६४.२०२४; ३.१

२५७; ४.२३.३३३; ८४.३२७;
२.१.१.३६३; ३६१; ३६६; ५५.

३६७; २.२४.४२५; ३.२०.४५३; ४२.
४५५; ५०.४६५; ५२.४६५;

३.१.१.३; २.६; ४.२६.१७५;
५.१.५९.३५६; २.२८.३७६;

६.१.१२.१८; ८५.६०; ३.१.१.१९;
४.२२.१९१; ४२.१९७; ७४.२०८;

७.१.३३.१०१२; ७४.२६४; २.६२.
२९; ६७.३००;

८.१.१.३६३; १७.३७२; २.६.३९५;
३.५८.४३९; ४.२.४५३; ३.४५५.

गन्ताम् (वै. श.) ६.३.३३.१२९.
गम्यताम् ४.१.३.२००.

गम्येत १.२.६४.२९१; २.१.१.३६०
२८; ३६३; ५.२.२७.३७५; ७.१.३३.
२५३.

अधिगम्यते ५.२.४७.१६१९;
जिगामिष १.१.६३.१६८.

अधिजिगामिषति २.४.४७.४८५.
अधिजिगामिषतः २.४.४७.४८५.

अधिजिगामिषन्ति २.४.४७.४८५.
अध्यागम्यते १.४.१३.३२३.

अनुगमन् ७.२.६७.३००; ३.८५.३३६.
अवगच्छति १.१.२६.१६.

अवगच्छन्ति १.१.४४.१७१८;
अवगमिष्यति १.२.३२.२०८.

अवगच्छाम ३.२.११४.११९.
अवगम्यते ८.२.८४.४१७.

आगच्छति १.४.२३.३२३; २४
३२६; ४२.२३२३; ३.११.१३७३; २.

३.२८.४५५; ५.३.८.६७७७;
५४८.२२६; ७.३.१४.३२०; ३२१.

आगच्छामि २.३.२८.४५५; ६.१.
११२.८५.

आगच्छ १.१.६३.१६५; २.३२.२०९
१५१७१७१७; ३७. २२२२२४; ३१;
३१०; २११;

६.१.२०४.१९६; ८.१.५१.३७७.
आगच्छत् १.४.२४.३२६.

आगच्छतम् १.१.५७.१२९.
आगच्छते १.१.६३.१६५; ६.१.२०४;
१९६.

आगमयति ३.१.२६.३३३.
आगमयस्व १.३.२१.२६०.

उद्गमयति ३.१.२६.३५५; ३६.
निगमयामः ८.२.५८.४११.

व्यतिगम्यन्ते १.३.१४.२७३.
संगंस्यन्ते ७.२.५८.२९७.

संगंसीष्ट ७.२.५८.२७८.
संजिगंसते ६.४.१६.१५१७.

संजिगंसिष्यते ७.२.५८.२७९.
संजिगंसत् ६.४.११.१८९.

गमकं २.१.१.१३१८०१२३.
गमकत्य ३.१.८.१८; १९.

शमहनजनखनघसां लोपः क्लित्यनङि

(पा. सू.) ६.४.२२.११०; १०४.२१३.

गमादि (ग.) १.३.२१.२०२; ६५.२१०; ६.४.१०.११२२; १०.११६.

गमि (पा. श.) १.७.१०.१११; २.१.१.३.२६।२६; ३.१.७.१५; ८६.६५; २.३०.१०२; १०८.१५।१६; ६.१.१२३.८७; ४.१६.१४।१२०।२१।२२; ७.२.५८.२१७.१२; ८.३.३०.४३२.

गमि° (पा. श.) १.१.२.४.३६३; ३.४.२६.१७६.

गमि (पा. श.) १.२.२८.२०५; ६.४.१६.१८४.२४।२५; ७.२.१०.२३५.

गमि° (पा. श.) १.२.२८.२०५; ३.२.१७८.१३६; ६.४.१६.१८५; ८.४.३२.४६१.

गमिक्रिया २.३.१२.४३२.

गमित ३.१.२६.३१.

गमिन् २.१.२.४.३६३; ३.७.०.४७३; ३.३.३.१३९.

गमिप्रत्यय ३.४.२६.१७७.

गमेरिद् परस्मैपदेषु (पा. सू.) ७.२.५८.२६७.

गम्य ३.२.१२३.१२३.

गम्यमान ३.३.१६१.१६६; १६६.

गम्या १३।१३.

गयस्फान ६.१.६५.४६.

गयस्फायन (मा. वि.) ६.१.६५.४६.

गरीयस् ३.०; ३.५; १.१.३७.९५; २.२७.२०४; ३.१.३.११।२३; ४.१०३.१२६; ४.२.२१.२७५; ६.१.११२.८५; ४.४२.११२; ८.३.३४.४३०.

गरीयसी १.२.६४.२३४.

गर ८.२.६.२०।२०.

गर्ग १.१.१.११; ७.५७; ६३.१६५; २.६४.१०.११२३; ६६.२१२; ३.१५.२३३; २७९; २.१.१.३६६; ४.३७८; ३.१.७.१११; ४६.४६१; ४.६२.४१०; ४.१३; ४.१.८१.१३।१५; १.३.२४७; १६२.२६५; ५.३.५५.१८।१९।२१; ६.१.५.२८; २०.१.१११; ८.३.५८.४३९; ४.२.१४।१७.४५३; ८.४.५५; ११.१।१०.

गर्ग° २.४.६२.४१०; ४११.

गर्गकाम्या ७.३.४४.३२०.

गर्गकुल १.३.११.२७३; ४.४.२.३३२; २.४.६.४।१७; ४.१.४८.२१८.

गर्गतर ५.३.५५.१८।१९।३१.

गर्गभग ८.४.११.४५६.

गर्गभगिणी ८.४.११.४५६.

गर्गभगिनी ८.४.११.४५६.

गर्गभार्गविकाग्रहण २.४.६२.४१२; ४.१.८१.२४.

गर्गमय २.४.६२.४१०; ४११.

गर्गरूप्य २.४.६२.४१०; ४११.

गर्गवाहन ८.४.८.४५६.

गर्गवृन्दारिका ६.३.३४.१५१.

गर्गादि° (ग.) १३; १।९।९.

गर्गादिभ्यो यञ् (पा. सू.) ४.१.१.१२९; १०८.२५५.

गर्त १.१.२६.२५; ८६.

गर्तोत्तरपद ४.२.१२.२१३; १३७.१८।१८.

गर्दभू ८.२.३२.४०४.

गर्दभ (पशु.) १३३; १.१.५६.१३६; २.३.२५३; ३.१९.२७३; २.३.४.४४५; ८.४४७; ४.७९.४६; ४.२.२.२७१; ८.२.३२.४०२.

गर्दभयति ३.१.११.२१; ८.२.३२.४०४.

गर्दभाण्ड ५.२.६०.३२६.

गर्दभाण्डीय ५.२.६०.३२६.

गर्भ १.१.७२.१२५; २.६.४.२१६; ३.१.२५३; ४.१३.३१६; ३.२.१०२.११२; ११५.१२०; ४.१.३.१२८; ६.४.२२.१२९; ८.२.१०६.४२१.

गर्भभर्तृसंयोग ४.१.३२.२१३.

गर्भशब्द ४.३.१४०.३२३.

गर्भाष्टम ६.१.८४.१०३.

गर्भिणयः (वै. शा.) ३.१.१३.२१; ७.८.६१; ७.३.१०७.३२३.

गर्भिणी २.१.७१.१०६; ४.१.३२.२१४.

गर्भिणीशब्द ४.३.१४०.३२३.

गर्भितभार्य ६.३.३४.५१.

गर्भुद्रहण १.१.७२.१२५.

गर्वित ५.३.९५.४२८.

गर्ह (धा.)

निगर्हते १.४.३२.३३०.

गर्हा ३.३.१४२.१६३.

गर्हाप्रभृति ३.३.१४१.१११.

गर्ह्य ४.४.३०.३३१.

गर्ह्यार्थ ४.४.३०.३३१.

गल (प्राण्य.) २.१.३३.३२६; ३.३.११३.

१५३; १५६.१६५; ७.४.३५.३५०; ८.

२.६.३६३.

गलेचोपक २.१.३३.३२६; ३.३.११३.१५३.

स. भा. श. क्रो. ५७

गलोप ४.३.२३.३१७.

गल्भ (धा.)

अवगल्भते ३.१.११.२१.

अवगल्भायते ३.१.११.२१.

अवगल्भाचक्रे ३.१.११.२१.

गल्भ ३.१.११.२१.

गल्भ° ३.१.११.२१.

गल्भादि (ग.) ३.१.११.२१.

गल्भाद्यनुक्रम ३.१.११.२१.

गवय (पशु.) २.१.५५.११११११११२; ४.१.६३.२३६.

गवय° (पशु.) ४.१.६३.२३६.

गवयी (पशु.) ४.१.६३.२३६.

गवांसख २.१.२४.३८४.

गवाक्ष ३.३.१५६.१६५; ७.४.४१.३५०.

गवाक्षि ६.१.१२३.२७.

गवाग्र ६.१.१२३.२३२.

गवादि ३.१.१३८.१२; ५.१.२.३३३.

गवाश्व २.४.११.४३३.

°गवाश्वपुरुष २.१.१.३६६.

गवाश्वप्रभृति (ग.) २.४.११.४३३.

गवाविक २.४.११.४३३.

गवास्थि ६.१.१२३.२७.

गवियुधिभ्यां स्थिरः (पा. सू.) ६.३.९.११६.

गविष्टौ (वै. शा.) ५.२.१०.९.३१७.

गविष्टिर ६.३.९.११४.

गविष्टिरशब्द ६.३.९.११४.

गवीधुकाग्रहण ४.३.१३६.३२३.

गवीधुकाशब्द ४.३.१३६.३२३.

गवीधुमत २.३.२८.१२१७१२४; ४५६.

गवनेन्द्रयज्ञ ६.१.१२४.२७.

गवैडक २.४.११.४७^३_५.
 गव्य ४.१.८५. ७७७८१८
 गव्यति १.१.६२.१६^३_३; ३.१.३.१२.
 गव्यूति (परि.) ६.१.७९. १८१२१
 गहन ३.१.१४ २५.
 °गहन ३.१.१४.२५.
 गहनायते ३.१.१४.२५.
 गहादि (ग.) ४.२.१३८.३८८.
 गव्हरेष्ठ ६.३.१.१४.
 गा (धा.) ३.१.८६. १०१११
 अगासीत् २.४.७७.४९^{१२}_५.
 मा गाः ६.१.९४.७५.
 अगाचि १.१.६३.१६९.
 जेगीचते ६.१.१२.१८.
 अभिप्रागात् १.३.७२.२१३; ४.३२.३३^{१६}_०
 गा° (धा.) १.१.२०. ७३^२_२; २.४.४९.४८^१_६;
 ७७.४९^१_५.
 गाङ् (धा.) १.१.५२.१५^१_५; २.४.४९.४८^१_५.
 गाङ्° (धा.) १.२.१. १११३१९
 गाङ्कुटादिभ्योऽङ्गिणन्दिक्त् (पा. सू.) १.
 २.१.१६१; २.४.४९.४८^१_५.
 गाङ् १.२.३१.२०^३_७; ६.१.९१.७^३_३; ८.२.६.
 ३८९; ३९^३_३.
 गाङ्गामहिक ५.१.१२.३१^१_१.
 गाङ्गय ६.१.९१.७^३_३.
 गाङ्ग लिटि (पा.सू.) १.१.५९.१५^१_५.
 गाणिक्य ४.२.४०.२७९.
 गातिस्थाघुषाभूभ्यः सिचः परस्मैपवेषु
 (पा.सू.) ३.१.४३. ३१५
 गात्र १.२.३०. ६१^७_७; २.४.५४. ५१^५_८.

गाधि (मा. वि.) ४.१.१०४.२५^१_१.
 गान्त ८.४.३.४५^३_३.
 गान्धार (दे.) ४.२.५२.२८^२_२.
 गान्धारि ४.२.५२.२८^२_२.
 गान्धारी (मा. वि.) ४.१.१४.२०^६_६.
 गान्धार्यादि (ग.) ४.२.५२.२८^२_२.
 गापोष्टक् (पा. सू.) ३^३_३; १.१.३.१७^३_३; ४६.
 ११४.
 गामिक् २.१.२४.३८^३_३.
 गाम्भीर्य ४.३.६०.३१^१_१.
 गाम्भ्य ६.३.६८.१६६.
 °गाम्यादि २.१.२४.३८^३_३.
 गार्ग (मा. वि.) १.१.५७.१५^१_१; ४.१.१४७.
 २६०; ३.१.२१.३१^१_१; ६.३.३५. १५^१_५.
 गार्ग° ६.३.३५.१५^१_५.
 गार्गक (मा. वि.) ४.२.१०४.२१^६_६; २१७.
 गार्गा (मा. वि.) ४.१.१४७.२६^३_३; २४^१_६.
 गार्गाभार्य (मा. वि.) ४.१.१४७.२६^३_३.
 गार्गी (मा. वि.) १.२.६६.२४^३_३; २.४.६२.
 ४१^४_४; ४२^१_१; ४३^३_३; ८.२.८३. १०१११
 गार्गीबन्धु १.४.१.२१९.
 गार्गीमात ७.३.१०७.३१^६_६.
 गार्गीय १.१.७३. ८१९४; ४.१.८९. १४१५
 २४^०_०.
 गार्गीय ४.१.१.११^१_३.
 गार्ग्य (मा. वि.) १.१.२१.७८; २.३७.२१^१_१
 १०; ५८.२२^१_१; २३०; ६४. १७१८१२२
 २३९; ७२. ११^१_१; ४. ३. २२१२५; २३. १३^१_१
 १४; २.३.१८. ४१^१_१; ४.६४. ३१^१_१
 ४.१.९३.२४^३_३; १६२. ५१^७_७; १६५.
 २६६; ५.३.५५. १८१९१२१; ६.१.

१६.२७६; १०२. २७७; ८.२.२२.२०६;
३.५८.२३९; ४.२.२५३.

गुण (पा. शा.) १.१.३.३३; २.६२.२३६;

६.१.९१.७३; १३५.१०; २.२९. १५१६।
१८

गुण (पा. शा.) १.४.२.३०८; ५.३.१००

२.०४; ६.१.१२.१८; ११.३३; ७३; ३.
६८.१६६; ४.२८.२००; ७.१.९६.२७५;
७।८।१।१०।१।१।२।१ ; २.३.२८०;
४.१.३३५.

गुण (सा. शा.) १९; १.२.६२.२३९; ३.२.

१७।२०।२३ २।७।१० १२।
२५९ ; २६० ; ४.२१.३२१
१३।११।१६।१७ ; ४.०.३३३; ५१.३३४;
२.१.१. ५।६।८।१।१३ ७।८
३।३; ५५. १।१।८।११।२० २।३।३।
३।६; ५५. ३।६; ६०.४०१; ६९.४०५; २.६.
२२।२२ १८ २।७।८।१०।१२।१२।
४१०; ४११; ८. ४१३
१२।१३ २०।२१ १८।१८
; २४. ४२२; २९. ४३०;
४३३; ३.१. ११।११ २०।२१।२२
४३३; ३.१. ४४१; ४४२ ; ४.
१.१. १३।१४ ५।६ ४।१२
१९.३४४; ३४५; ५९. ८।९।१३।१७।
२१।२३।२.४।२५।२७।२८ १।७; ११५.
३६३; ११९. ११।१२।१४।१५।१५।२५।
२७ १।१।१०।१६।२० ; २.४.२.३८०; ४७.
३८१; ३८२; १.४. ९।१४ ७।८।१।
१७।२२ ४५ १।७।१०।१२।१२।१३।
; ४५४; ११५
१६ २।१३।१३ ११।१२
; ६७. ४२० ; ९१. ४२७; ६.
१.८.४.५८; २.९३. १७।१८।२१
२६.२८२.

गुण (सा. शा.) १.४.२१.३२१; ५.१.५९.
३५६; ६.१.१४८.२३७; ४.१२१.२१९;
७.१.९६.२७५.

गुण (सा. शा.) १.२.४५.५६; २.२.६.
४१२; ४.१.३.१६८.

गुणकर्मन् (पा.शा.) १.४.५१. १७।१९; १।१।४
३३४; ३३५.

गुणकात्स्न्य ६.२.९३.१३३.

गुणकृत २.१.१.३७०.

गुणग्रहण १.१.३. १४।१५।१७
२१।२६ ; ५.३.५५.८।९।
२५ ; ६.१.६७.२५
१३२; ७.४.१२.३४८.

गुणतुल्य ५.१.११५.३३३; ३६४.

गुणदर्शन ६.४.१५४.२३२.

गुणानिमित्त ३.१.४५. ५३.

गुणानिमित्तत्व ३.१.४५.५३.

गुणपदार्थक २.१.१. १३।१४
३७०.

गुणपरत्व ७.२.१००. १०।२२.
३०८.

गुणपृथक्त्व ५.३.४२.४१३.

गुणप्रतिषेध १.१.५.५३; ३.१.९.२८; ७८.
१८; २.१३१.१३१; ५.१.१२१.३७०; ६.
४.१६०.२३०; ७.३.७८.३३६; ७९.३३५;
८५.३३६; ४.२७.३४९.

गुणप्रतिषेधार्थ ३.२.१७१.१३२.

गुणप्रधान १.४.२१. ८।११।१२।१५।१७
३२१ ; ५.३.
५७.४१३.

गुणप्रधानत्व ५.३.५७.४१३.

गुणभाव (पा. शा.) ३.२.१३९.१३२.

गुणभाविन् (पा. शा.) १.१.५.५३.

गुणभूत १.२.६४. १५।१६
२४६; ३.३.२६२; ५.१.
११९.३६७.

गुणभूता १.२.६४.२४६.

गुणभेद १.१.१.४२; २.१.१.३७०.

गुणवचन १-२-५२-२२८; ६४-२२६; २-१-
 ३०-५।६।८।९।१०।२।१; ५५-३९८; ६९-
 २१।२१।२२; २-६-४९०; ८-४९३; २४-
 १८।१८।१८; २९-४९६; ३-१-८-५।५;
 ३६-११।१५; ४६; ४-१-३-२००; ४४-
 २९६; २९७; ५-१-५९-७।७।८।१२।
 १५।१५।१५।१८; ११९-३६७; २-९४-
 ३६४; ३-५५-४९४; ५८-११।१२; ६-३-
 ३५-१५५; ६२-१६५; ४-१-६१-१६।१६;
 ८-१-१२-१७।१९; ३।३।५।५।५।६।७।८

गुणवचनवत् १-२-६४-२२६.
 गुणवचनसंज्ञ १-४-१-३०३.
 गुणवचनसंज्ञा १-४-१-३०४.
 गुणवत् ५-१-११९-४।६।७।९.
 गुणविधान १-४-३-३९६; ६-१-१-३५-२३; ७-
 ३-८५-३३६; १११-३२९; ४-१-०-३२७.
 गुणविधि १-१-३-२६; २-१-११३.
 गुणाविवक्षा १-२-६४-१२।१५.
 गुणाविवक्षानित्यत्व १-२-६४-२२५; २२६.
 गुणशब्द १९; २०; १-१-७२-१२८; ४-१-३-
 ३९६; २-१-५७-३९६; ५-१-११९-२।७।
 १; २-४२-३८०.
 गुणसंयोग ५-३-५५-४९६.
 गुणसंज्ञा १-१-३-११।१२.
 गुणसंज्ञा १-१-१-५।८; ७-२१।२५; २-१-४-
 ३७८; ३-४६-४९३; ६-१-५-२७.
 गुणसंदेह १-२-६९-२५०.
 गुणसंद्राव ५-१-११९-३६६.
 गुणसमुदाय २-२-६-४९५; ३-२-११५-१२०;
 ४-१-३-२००; ५-१-११५-१२।१३.
 गुणहीन २-२-६-२१।२१.

गुणादि ६-२-१७५-१३७.
 गुणान्तर ५-१-११९-३६६; ३-५५-४९३;
 ४९२.
 गुणान्तरयुक्त ५-१-१३-१८।१८।१९; ३-५७-
 ४६७.
 गुणान्तरयुक्ता ५-१-१३-३२२.
 गुणान्तरयोग ५-१-२-३३८; ३-५७-४९७.
 गुणापेक्ष १-२-३१-२०८.
 गुणाभाव ३-२-१३९-१३२.
 गुणाभिधान २-१-१-३६३.
 गुणाभिनिर्वृत्त ७-२-८५-३३६.
 गुणार्थ ६-१-१३५-१८।१८।१९.
 गुणिन् १-२-४५-२२६; ४-२-१-३३।१६; २-१-
 १-३६३; ५-१-५९-३।५३; २-४७-३२९;
 ३८२; ९४-३६४; ३-५५-१२।१२।१३।
 १६।१६.
 गुणिन् १-४-२१-३२९; ५-१-५९-३५६.
 गुणोविशेषक १-४-२१-३३।१४; ५-१-५९-
 ३५६.
 गुणो यद्बलुकोः (पा. सू.) ६-४-१-३७८.
 गुणोऽर्तिसंयोगाद्योः (पा. सू.) १-१-७-५६;
 ५८; ६-१-१३५-११.
 गुण्य ५-२-१२०-३६९.
 गुधित १-२-१८-१९९; २१-२०१.
 गुधितवत् १-२-१८-१९९; २१-२०१.
 गुप् (धा.)
 गोपायति ३-१-३-१६; ३१-४१; ६-१-
 १५८-१७; १५; १७८; १६२-१०३.
 जुगोप ३-१-३१-१७।१९.
 गोपांचकार ३-१-३१-१७।२०.

गोपायांचकार ३.१.३१. १८३१२१

गोपायिष्यति ३.१.३१.४१.

जुगुप्सते १.३.६२.२८८; ४.२.४.
३२६; ३२७; ६.१.१६२.१०३.

जुगुप्सयति १.३.६२.२८९; ३.१.५.११.

जुगुप्सपते ३.१.७.१५.

गु^० (धा.) १.१.६७.१७५.

गुपाङ्गि १.३.६२. २०१२०; २८९; ३.१.५.३०१
२४

गुपूधूपविच्छिषणिपानेभ्य आयः (पा. सू.)
३.१.३१.१०८.

गुप्ता ६.१.२०५.११६५.

गुप्तातर ६.३.४३.१५३३.

गुप्ति ३.१.३१. १७११९

गुप्तिज्किद्वभ्यः सन् (पा. सू.) १.१.६७.
१७४; १७५; ३.१.१.१; २.५.११८; ३.
१९.११५; ४.१.१७१; ६७.१७७.

गुरु (पा. शा.) १.६; २.५.२६. १७. १६; १२.
१.१.५६. १३३; ४.१.७८. २२९; ६.३.
११.११५; ८.२.८६. ३११८.

गुरु^० (पा. शा.) १.१.१.३६; ४.१. २१७१८

गुरु (सा. शा.) १.१.५६. १३५; ३.२१. २८०;
४.२.३३८; ५३. १२१३१३; २.१.१.
३६०; ३६१; २६. ३२१; ३६. ३३३; ३.
१६. ४१८; ३७. ४५३; ३.१.२६. ३६; ४.
४.६२. ३३३; ५.१. ७४. ३५८; ६.१. १३५.
३७. १३; ८.१. ८. ३६७; ७०. ३०१.

गुरुकुल २.१. १२२२२२२६ ७११४ ३६३;
४१. ३६१.

गुरुच्छत्र ४.४.६२. ३३३.

गुरुतल्पग ३.२.४८. १०३.

गुरुनिमित्त १.१.५७. १३३.

गुरुपुत्र १.१.५६. ५१२२२२२३ २४२५२५
२.१.१. २३१६१२८ ७११४ ३६३;
३६०; ३६१; ३६३.

गुरुपूर्व ६.४.५६. २०४.

गुरुमत ३.१.३६. ३१; ३५.

गुरुमत्ता ३.१.३६. ४५.

गुरुमद्वचन ३.१.३६. ३३; ४५.

गुरुवद् (अ.) १.१.५६. ५१२२२२ २४२५
१३३; १३५.

गुरुविधि १.१.५७. १३३; १५१.

गुरुशुश्रूषु ३.१.२६. ३६.

गुरुसंज्ञा २६; १.१.५७. ११८; १३९; ४.१.
३०२; ७.३. ८६. ५६७.

गुरुपोत्तम (पा. शा.) ४.१.७८. २३०; ७९.
२३३.

गुरुपोत्तमयोः (पा. सू.) ४.१.७८. २३०.

गुरुपोत्तमलक्षण १.१.६२. १६१; ७.२.२०.
५१३.

गुरोरवृतोऽनन्त्यस्याप्यैकैकस्य प्राचाम्
(पा. सू.) १.१.५७. १३८; १३९; ८.२. ८६. ४१८.

गुरोश्च हलः (पा. सू.) ३.१.११. २१.

गुरुपक्ष ८.२. ८६. ४१८.

गुरुर्थ २.१. ३६. ३३३; ३.१३. ४१९.

गुह (धा.) १.१. ४९. ११८; ५०. १३३; ६.४.
८९. २१९.

निगूहयति ६.४. ८९. २१२.

निजुगुहः ६.४. ८९. २१९; २१२.

निजुगुहः ६.४. ८९. २१९; २१२.

गुहा (वे. शा.) २५.

गुहा २७।२८ ; ३.३.१०४.१५३; ६.१.१५७.
१६.

गुहि (पा. श.) ६.४.८९.२१९.

गूढि ३.३.१०४.१५३.

गु (धा.) १.१.५१. १२।१३ ; ३.५१. १४।१५ ;
५.४.११९.४५३.

गुणाति १.३.५१. १४।१५ ; ३.२.१४.
१००.

गिरायते १.१.५८.१५५; ८.२.२१.
३९९.

निगात्यते १.१.५८.१५५; ८.२.२१.
३९९.

जोगल्यते १.१.५१.१२२.

निजेगल्यते १.१.५१.१२२.

गुध (धा.)

जगृधि ३५.

अजघ्राः ३५.

गुध (पक्षि.) ४.३.१५६.३२६.

गुध्यादि (ग.) ६.४.१७४.२३५.

गुह (धा.)

गुणामि ७.१.७७.२६६.

गुह १.१.२६. २३।२३ ; २।३।५।७।८।९ ; ३.९.
२६५; १२.२७४; ४.१.९३.२४६; ५.३.
६०.४१८; ६.१.४९; ७.३.५०.३२६;
८.२.१०७.४२९.

गुहपाति ४.४.९०. १६।१६।१६।१७।१८.
३३५.

गुहपतिना संयुक्ते (पा. सू.) ४.४.९०.३३५.

गुह्यालु ३.२.१५८.१३५.

गुहस्थ ४.१.३३.२१२.

गुहीत १९; २.३.६.४५६; ७.१.१८.२३३.

गुहीतुम् (अ.) १.२.७३.२५६.

गुहीत्वा (अ.) १.१.१.१०; ६.२.११।१२ ; ३.
२.२५९; ४.५.१.३३५; ३.२.१०२.११३;

६.३.२. १५।१५ ; ४.१.४.१८४.

गुह्यमाण १.१.३.२६; १।२।३ ; २.७.१२।१५ ;
७.१.१६२; २.२.८. २३।२।२।२।२६ ; ४.

१३.३१८; ७.१.२३. १७।१८ ; ८.३.४३.
४३५.

गुह्यमाणविभक्ति १.१.२७.८६.

गु (धा.)

गिरनि १.१.५१.१२३; ३.५१.२६५;
६.१.९.३५; १८५.११५; २.११४.३१३.

गिरतः १.१.५१.१२३.

गीर्यते १.१.५१.१२३; १२९.

गोय २.३.७१.४७०; २।३।४ ; ३.४.६७.१७६।
१९।१९ ; ३।७९.

गोह १.४.१.३०३; ४.१.९२.२३३.

गोहानुप्रवेशनीय ५.१.१११.३६२.

गै (धा.)

गायति ६.१.७७.५५; ८.२.१०८.
४२३.

गायत ६.२.९१.१३३; ३.२१.१४७.

गीयते ४.२.७.२७३; ६.१.१२.१८.

उद्रायति ४.३.६०.३११.

उपगायन्तु ३.१.१३.२३; ७.८.६१; ७.
३.१०७.३१३.

गोः पूर्वणिव ७.१.९०.२७६.

गो (पशु.) १।६ ; २ ; १८।१५।२१।२४ ; १०;
१३; २५; १.१.१. १।५ ; १३।०३ ; १५.

१७।१८।१९।२० ; २३.८०; २७. ६।६; ३५.

११९ ३८.१६; ४४.१६२; ४७.११६;
 ५०.१२३; ५६.१०१३; ५७.२३२३;
 ६१.११११५१७; ६२.१६१; १६३;
 ६३.१७; ६५.१७; १२३३५५६;
 ६८.१७५; ६९.२०२०२१२५२५२५२;
 ७२.१२५; ७३.१११; ४४.२१६; ४५.
 २०२५; १५५८१; ५८.१९१९२०;
 २१७; २१८; ५८.२३०;
 ६४.२११; १४१७२०२१२२; २१९;
 १४२२२२; २२; ५६१७; ७२.
 २५२; ७३.१३१२०; २२.२५९
 १९२०; १.२६४; ११.३१७८;
 १२.२७४; १९.१२१२; २१.२८०; ६२.
 ३१७७१७२१२१; ७२.५८; ४.१.
 १४१९८; २.३११; ३.३१३; १७.३१९;
 २७.१०१०११११२१२२; ३३
 १४११४; ४२.३३२; ५१.३१६११५१
 १५११२६; ३३५; १४११४; १०८.
 १२१३११४; १०९.३५६;
 २.१.१.३६०; ३५६; ३६६; ३६७
 ८ १११११५१८११२०२१२३३
 २३; ३७०; २.३७५; १७.३८१; ३०.
 ३८५; ५१.३९३; ३९५; ५५.३९७७
 ११११११२१२; २.२४. ११११५५६
 ६६६२७; २९.४३१; १२१३११४; ३.४.
 ३१४; ८.४४७; १३.४४९; १६.४४०;
 १९.४५३; २२. १०१०१११११२१५१
 १५; ३७.४५९; ४२. ४५९; ६०.४६६
 २३; ६९.४६९; ४.७९.४६६;
 ३.१.५. १५५८१; ८.१९; ४०.४२३
 १२; ४८.४५; ८७.६९; १३८. १४१५
 म. भा. श. को. ५६

२.१३५.१३५; ३.२१.१३७; ४.६७.
 १७९;
 ४.१.१२.१६; ५०.२२१; ७८.२३२
 २३२६; ८५. ७७७७८; १२.२६६;
 ५.१.९.३४०; ५९. १७१८१९८ १११
 १९१२४; ३५७; ११९.३६७; २.१२.
 ३७३; १४. १३१३१३; २९.२१२१
 ११७; ९४. ७७१२१२१११७१८
 १९१९१२५; १२६१७; ३१४
 ४०१; ३९२; ३९३; १३५.
 १११; ३.५५. १७१८; ६०.४१८;
 ६.१.१. २०२०; ४.५; १२.१८; ४५.
 ७७; ५०. १२१२; ७९. १८२१; ९१.
 १२३; ७५; ९३. १२२३; १०२.१३; १२३.
 २३; ३.९.५१५; २३१११४; ५९.
 १६३; ४.१४८.२२७;
 ७.१.५१.२५८; ६५.२६२; ३.११५.
 २१११११; ३१४; ३.५०.३२८;
 ८.१.१२. १७२०; २.३. १३१३; ४.
 १८११९; १०७.४२१; ३.८२. २१२२१
 २२

गो (पशु.) २५; १.२.४८.२२३; २२१; ७२.
 २५२; ३.११.२७३; २.१.१.३६३; ४.
 २.१३३.३००; ६.१.१६८. १११२१३
 गौ (पशु.) १.१.७२.१८७; २.१.१.३६६;
 ४.२.१३३.३००.

मोकक्ष्यशब्द ४.१.७४.२२८; ७५.२२८.

गोका (पशु.) ११.

गोकुल १.२.४८.२२३.

गोक्षीर १.२.४८.२२३; २.१.१. १५१५
 ३६८.

गोगोष्ठ ५.२.२९.३७६.

गोग्रहण ६.१.९३. २७३२२; ७३.
 गोचत्वारिंशत् २.१.१०.३७४; ५.४.७३.४३६.
 गोचरादि (ग.) ३.३.११३.१५५.
 गोचर्ममात्र २.४.८.४७६.
 गोणि १.२.५०.२२६.
 गोणिकापुत्र १.४.५१.३३६.
 गोणी (पशु.) २.१.१०; १.२.५०. २३३१११
 १२
 °गोणी° (पशु) २५.
 गोणीमात्र १.२.५०.२२६.
 गोत् ६.१.९३.३३; ८११; ७.१.९०.२७२;
 २१५११०; २.११५.३१४.
 गोतः (अ.) १.१.६७. १११११११
 १७३.
 °गोतम° (मा. वि.) ४.१.१६५.२६३.
 गोतर ५.३.५६. १६१६११७१८
 गोता २.१.१०; ४.१.३.२००.
 °गोता° (पशु) २२.
 गोतो णित् (पा. सू.) १.१.५६.११३; ३.४.
 ८२.१८३.
 गोत्र (पा. श.) १.२.६४. २६१२७; ६८.२४८
 १८; २.४.६२. ४१२५; ४.१.६३. १५११९
 ७९. ७७ ११२१ २१२१ ८९. ५११४
 २४२; ९०. ६१२४ ५१२०१२३१२५१२६१
 २६; ९३. ७१३११११११२११२२ २६१
 १२१२१ १३११४ ५ ७७७८
 ; २४९; २५०; २५१; ९८.
 २५४; १६५. २२१२५ १११११३११६१
 १७११८११८; २.७.२७३; ४५. ११११८१
 १८११९११९; १०१११ ५.३.११८. ४२९
 १३१११११५१ १६११६; ८.३.११. ४२७;
 १११२.

गोत्र (वंश.) २.३.१८. ४५१२१९; ४.६२.
 १४११५ ४९२; ४.१.८७. २१६; ८९.२४२;
 १६१. १७११८
 २६४.
 गोत्रक्षत्रियाख्येभ्यो बहुलं वुञ्ज (पा. सू.)
 ४.२.१०४.२१६; ३.९८.३१४.
 गोत्रग्रहण ४.१.९०.२४२; ९३. ३१४६; १६५.
 २६२; २.४५.२८०; १२.२६१; ५.३.
 ११८.४२३.
 गोत्रचरणाहुञ्ज (पा. सू.) ४.२.१०४.२१६.
 गोत्रप्रकृति ८.३.११.४३३.
 गोत्रप्रत्यय ४.१.९३.२४७.
 गोत्रप्रत्ययान्त २.४.६२. ११७; ४.३.८९. २११
 २१; ९३.२४२.
 गोत्रभाव ४.१.९६. २५२; १६८. २६९.
 गोत्रसंज्ञ ४.१.१६२. २६५; १६३. २६६.
 गोत्रसंज्ञा ४.१.९३. २४८; १६२. २६४; १६५.
 १६८.
 गोत्रसमुदाय ४.२.४५. २८०.
 गोत्रस्त्रियाः° (पा. सू.) ४.१.१४८. २६१.
 गोत्रस्त्री ४.१.१४७. २६०.
 गोत्रात (प.) २२.
 गोत्रादि ४.१.९३. २४२; ८.१.२७. ८१११०१
 १२११८.
 गोत्रादिग्रहण ८.१.२७. १४११९.
 गोत्राद्यून्यस्त्रियाम् (पा. सू.) ४.१.९३. २४५;
 २५१; १४७. २६१; १५०. २६१; १६५.
 २३१२७.
 गोत्रान्त १.१.७३. ५१०.
 गोत्राभिमत ४.१.७९. २३३.
 गोत्रावयव ४.१.७९. ३१३१७११२०१२१
 २३३

गोत्राश्रय ४-१-९०-२३^३; १०११५२२२४
१६५-२६७; ६८८१५; २-४५-१११७७;
३-३-११८-४१५.

गोत्रिंशत् २-१-१-३७४; ५-२-४६-३६^३; ४-
७३-४३६.

गोत्रेऽलुगधि (पा. सू.) ४-१-८९-२४०; १-४७-
२६०; २-४५-२६३.

गोत्रोत्तरपङ्क १-१-७७-१९०.

गोद ३०; १-१-३-४३; ६-१-१२-१७; ४-४२-
१९७.

गोदाय ३-३-१२-१३२.

गोदोह १-४-५१-३३६.

गोदोहम ३-३-१२३-१५६.

गोध्रा (पशु.) १-१-२३-६२; ३-१२-१७६^३;
४-१-१२०-१६१७; ६-१-५०-७१०.

गोध्रा (पशु.) ४-१-१३०-२५९.

गोधुङ्गमत् ८-२-१-३६२.

गोनर्दीय (मं. का.) १-१-२१-७६; २९-१९;
३-१-९२-७६; ७-२-१०१-३१९.

गोनिवृत्तार्थ १-१-६१-१५९^३; २-४८-२२४^{११}
१२१८.

गोन्त १-१-६१-१५९; २-४८-१८१९^{११}.

गोप (जा.) ३-१-३१-
१७१८१०१२१२३.

गोपवनादि (ग.) २-४-६७-४१३.

गोपायन्ती ३-१-३१-१२.

गोपालक १-१-२३-६०; ८^५; २-४८-२२२;
५८-२३०; ३-६७-२९१.

गोपालिका ४-१-४८-२१३.

गोपालिकादि (ग.) ४-१-४८-२१३.

गोपोतलिका (पशु.) २^४; १०.

गोपोतलिका (पशु) २^४.

गोपोषम् (अ.) १-१-६८-१७७; ३-१-८७-६९.

गोप्य ३-१-११४-३३.

गोप्रपदनीय ५-१-१११-३६५.

गोबह्व ६-२-५२-१३३.

गोभूत १-२-६४-२३२.

गोमण्डल १-२-५८-२३०; ३-६२-२८९; ३-१-
५-१९.

गोमत् १-१-७-५२^५; ६२-१६१^९; २-४५-
१७१८१२१२३; ६८-१२१२१३१३^३;

४-२-३११; ३-४-१-३१३; ५-२-९४-६८^८
१११११११११३१३१३१४; ३२^५;

५१७३२३; ३९^३; ६-१-६९-४३; ४-१-४-१२^३;
७-१-१-२३८; २५^९; ७०-१२१२१९^६;

७२-२६४; २-९८-३०५.
गोमती १-१-६२-१६३^३; २-६८-१२१^३; ७-१-
१-२३^५; २३६^९; २३९.

गोमतीभूत १-१-६२-१६३.

गोमत्प्रिय १-१-२९-१३; ४-२-३११; ७-२-९८-
३०५.

गोमत्यति ७-१-७०-१२१२^३.

गोमत्यते १-४-२-३११; ७-२-९८-३०५.

गोमत्सन्ता ५-२-९४-३११.

गोमय १-४-३०-३२६; २-४-३१-१४१^५; ४-२-
१२९-१९१९^९; ३-१५५-३२५.

गोमूत्र १-४-९६-३३३; २-२-४४-४१०.

गोयुक्तक १-१-५०-१२३.

गोयुग ५-२-२९-३११.

गोयुगशब्द ५-२-२९-१७६^३.

गोयूति ६-१-७९-१५४.

गोयूथ ४.२.७०.२१३;
 गोयूथवत् ४.२.७०.२१७.
 गोरतद्धितलुकि (पा. सू.) २.१.५१.३९५;
 ३९६.
 गोरत्व १.१.६२.१६३; १६५.
 °गोरत्व १.१.६२.१६३; १६५.
 गोर्थ १.१.५७.१३३; ७.२.११५.३१४.
 गोलोम° १.४.३०.३२२.
 गोविंशति ५.१.५९.३५५; ३५७; २.४६.३१६;
 ११८.११९.
 गोविधा ५.३.४२.४१०.
 गोविन्द (मा. वि.) ३.३.१३८. १४१५.
 गोवृन्दारक २.१.६९.४०३.
 गोशब्द १.१.४४.१०२.
 गोषुचर २.१.१.३६२; ६.३.१.१३२.
 गोष्ठ ५.२.२९.३७६; ४.७७.४६६.
 गोष्ठश्च ५.४.७७.४६६.
 गोष्ठादि ५.२.२९.३७६.
 गोष्पदप्रम् (अ.) २.४.३३.४८२; ३.४.३२.
 २४२६.
 गोसंख्य ६.२.५२.१३३.
 गोसनि-८.३.१०८.४५९.
 गोसहस्र ५.१.५९.३५६.
 गोस्त्रियोरूपसर्जनस्य (पा. सू.) १.२.४३.
 २१५; ५०.२१६; ३.११.२७३; २.१.५१.
 ३९३; ४.१.६६. १११.
 गोस्थान ८.३.९७.४१७.
 गोहि (पा. श.) ६.४.१.१७८.
 गोहिग्रहण ६.४.८९.२११; २१२.
 गोहित १.१.६२.१६३; ४.२.३११; २.१.१.
 ३६०.

गौकक्षीपुत्र ४.१.७४.२२८.
 गौकक्ष्यशब्द ४.१.७४.३२८;
 गौकक्ष्या ४.१.७४.२२८;
 गौकक्ष्यापुत्र ४.१.७४.२२८.
 गौकक्ष्यायणी ४.१.७५.२२८.
 गौण° (पा. श.) १.१.१५.७९; ४.१.०८.
 ३७३; ६.३.४६.१६१; ८.३.८२.४३५.
 गौतमार्षिक ४.३.४.३०३.
 °गौतमीय ६.२.३९.१२५.
 गौधेर (पशु.) २८; ४.१.१२०.२५८.
 गौतेय ४.१.११४.२५६.
 गौमत् १.१.५७.१३८.
 गौमय ४.३.१५५.३२५.
 गौर २.२.६. १८१३; ५.१.११५.३६३.
 गौर° १.१.४६.११३.
 गौरखरवत् २.१.६९.४०३; ४०४.
 गौरमृगवत् २.१.६९.४०३; ४०४.
 गौरादि (ग.) १.४.२.३७७; ६.४.२२.११३.
 ७.१.९६. ११०११.
 गौरितरा १.४.१४.३१९; ६.३.३०.१६२.
 गौरी १.१.१९.७३; ७३; ६.१.१०७.८१.
 गौरुतल्पिक ४.४.११.३२९.
 गौर्यम् (वै. श.) ६.१.१०७.८१.
 गौलक्षणिक ४.२.६०.२३४.
 गौलिमिक ४.२.१०४.२१५.
 गौशकटिक ५.२.११८.३२३.
 ग्मीय (वै. श.) १.१.६१.१६३; १६१.
 ग्रन्थ ४.३.१०१. ८११११२; ६.३.७९.१७६.
 ग्रन्थ° १.४.२९.३२९.
 ग्रन्थान्त ६.३.७९.१७६.

अन्वि० (पा. शा.) १.३.६७.२१७; ३.१.४८.
५६; ८९.७०.

अन्वि० १.४.२१.३६८; ३.१.२६.१७.

अस्त (पा. शा.) २.३.२५.

ग्रह (धा.) १.१.६९. २२१३; ७.२.३७.११
२०

गृह्णाति १३; १४.२५; १.१.१०.६४
१५.१६.१८.२२; ६९.१७९; १३०; ७०.
१८१; २.२७.२०३; ४.९.३१५; ३.१.
८५.६४; २.९.१९; ४.१.३६. १२.१३।
१७।२०; ४.३०.३३१;

५.२.७७.३८८; ४.३०. २०।२०
१.१६.२५; ७०.१९; ७.२.८४. ६।१०.

गृह्णीतः ३.१.८७.६५.

गृहाण ८.२.८४.४१७.

ग्रहीता ७.२.३७.२१५.

ग्रहीता (वै. शा.) ८.२.३२.४००.

ग्रहीष्यति १३; १३; १.१.६९. १।५।५;
१७६; ८.१.१. २२।२३
३६३.

गृहीयात् १५; १.१.१०.६६; ११.
१८
६६; ६९. १।२।५।१०;
१७८; ८.४.६८. ४६६.

गृहीयाताम् १.१.११.६६.

अग्रहीत् १.१.५६. २०।२३;
१३४; ७.२.३७.
७।८
२६४;

अग्रहीष्वम् ७.२.३७.२१०.

अग्रहीद्भुम् ७.२.३७.२१०.

गृह्णाते २६; १.१.१८.७१; १८.
७२; २०. ६।७।२१; ७.२. १३।१५।
१५।२।२।२४; २.४५.२२२; ४७.
२२३; ३.९. ३।३।३;
४.३.३१४; १३.

१८।२।२० १।३; ३१८; ५६.३२०;
३१६; ३१७; ३१८; १२०.
१०८. १३।१५; ४.१.१. १७।२१; १२०;
५२.२२१; ५४. १२।१३; ८३.२३६; २.
४५. २०।२०; ५.१.१.३३६; ७. ७।९; २०.
३१५; १२१.३७०; ६.१.८५. १३।१४;
७.१.३७.२५६; ३.१२.३३९; १०७.
३१०; ८.३.११५. ४५०.

गृह्यन्ते १६।२।०।२।०।२५।२५ ३।६।
२५; १०।१७।१८।२।१।२२; ११।१२।
११।१४।१५; १.२३; ६३; ६.१.१७.
२३।२३; ४.४७. १०।१०; ७.३.५१.३२९;
८.४.१. ६।१।११

गृह्येत १२; १.१.१८.७३; ६.१.१८६.
१२।१३; ७.२.८२. १८।१८
११५; ३०३.

ग्रहीष्यते १.३.६०.२२५.

ग्राहिष्यते ४.१.३६.२१३; ६.१.१०८.
१३; १८६.११२; १९२. ११।१३; ४.३.
१२१; ७.१.३३.२५२; ३७.२५५; २.
३७.२९३; ८.२.६।१५; ८.३.३२. ४२२;
४.१७. ४५९.

जरीग्रहिता ६.१.१.५; ७.१.२१.२१८.

संग्रहीष्यामि ४.१.१.११०.

उद्ग्राभयत (वै. शा.) ३.१.८४. ६५.

प्रतिजग्राह ३.२.११५. १२६.

ग्रह (धा.) ८.२.३२. ४००.

ग्रह० (धा.) ६.४.६२. २३।२५
२०५.

ग्रह ६.१.३६. ३१.

ग्रहण (सा. शा.) २१।२।२।७ ४।२।४।२।५।
२६ १।२० २।२।०।३ २।५।२।७ १८
१६; १७।२३; २।३; २५;
१०।११ १४ ७।९ १२।२१
२९; ३२; ३३; ३५. ३

१.१.१.१।११।१५ ३० १० ३.७
 ११ ११ ११ ११ ११ ११ ११ ११ ११ ११
 ६.५६; ८.६०; १०.६५; ११.६६; १२.०
 ३०; १३.७०; १५.७५; २०. ११।११।२.०।
 २८ १३ १७ १०।१३।१६।२६
 ; ७६; २२.७७; २३. १८
 २३.८३; २७.८६; २९; २९.९१; ३०.
 १०; ३५.२०; ३७. २।७ १२।३
 १०६; ५७.११५; ५८.१३८; ५०.१२३;
 ७।१।१६ १३।१०।१९ १।११
 ५६. १३६; १३८; १३९;
 १५०; ५७.१५०; ६५.१७०; ६८.१७०;
 १।१।१३ २२।२५ १।७।१५ ६।१२
 १७७; ६९. १७७; १७८; १७९;
 ७०.१८०; ७१.१८२; ७२. १८५; २.७.
 ११।१२ ११।१५; ८.११५; ९.११७; १०.११७;
 २२. १२।१५ ३३.२१०; ५१. २१।२५
 १०।११।११।१२।१३।१३ ५२.२१५; ५८.
 २२५; ५१.२२७; ५८.२२९; ६३.२३१;
 ६५.२३७; २३८; ६१.२५५; ३.२६२;
 ९.२६५; २६६; ११.२७२; २७३; १२.
 २७५; ६२.२८९; ६५.२९०; ६६.२९०;
 ६७.२९२; ८६.२९५; ८८.२९५; ७.२.
 ३०५; ३.३१२; ३१५; १३.३१६; ३१७;
 १।७।१।१६ २१.३२२; ५१.३३५; ५५.
 ३३८; ५६.३३८; ५७.३३९; ८०.३३९;
 १०. १।६।१०
 २.१.७. ११।११ ६७.५०२; २.२.
 ५०७; ३.५०७; २५.५२०; ५२६; ३.९.
 १६।१७ ३।५ ७.१.५०६; ३५.५२०;
 ५५.५२८; ६२.५२२; ७७. ११।११।१३।
 १५ ; ७९. १५।१८ ८१.५९६; ८५.५०१
 २५ ;
 ३.१.३. २५ ८.१६; १५; १९.२१
 २१.२६; २२.२७; ३३.२६; ३५.२६;

३६. १७।१८ २।५।१६।१६
 ५० ५० ; ५३.५९; ५०.५९;
 ६०.५६; ६७.५९; ७९.६९; ८०.६२;
 १३२.९०; २.१५६.१३३; १७८.१३५;
 ३.११९.१३६; ७.१९. ११।२२ ७७.
 १२।१२।१७ ११०.१२७;
 ७.१.१.११५; १५५; ६. ३।६।१।१०।
 ११ ; १५. १३।१५ १५.६।१३ २७.२१३;
 ३६.२१५; ५८. २१९; ५२.२२९; ६०.
 २२५; ८३.२३५; ८७.२३८; ८९.२५२;
 ९०.२५९; १२८.२५८; १५५.२६२;
 १६१.२६६; १६५.२६८; २.९.५।७; ३.
 ३.३०३; ६६. १६।१८।२३।२५ १३१.
 ३२०;
 ५.१.१.३३६; ९. ३५१५ १३.३५२;
 १६. ३५२३; ३५३; १९.३।५ ३६५;
 २२.३५३; २३. २०।२१ ३६७; २.५.
 ३७३; ५६.३८१; ५२.३८५; ७७.३८८;
 १०७.३९७; १३५.५०३; ३.५७.५३६;
 ७.६८.५३७; ६९.५३९;
 ६.१.१. २५ ५.१६; १६.१३; १७.
 २०; ३९.१३; ५५. १६।२० ६१.१८
 ८।८।१३।१३ ६५.५३; ६५.५३; ६७.
 ९।१०।१७।१९ ६८.१७; ७१.५० ८५.
 १५ १५ १५ १०२.२।६; १५८.२५
 १७ १५९.१०१; १६६. १६।२२ १६८.
 ८।१०।१२ १०६; १८२.१०९; १२।५।८।
 ११० ; १८५. १७।१७।१९ ११० ; २२२.
 १।१० १।१० १।१० १।१० ; २२२.
 १।१०; २२३.१२०; २.२.१२३; १९७.
 १।५ १५; ३.१.१.१६; ३७.१५६; ५०.१५७;
 ५६.१६०; ५०.१६२; ७५.१६९; ७३.
 १६२; १६९; १०९.१७५; ७.१. १६।१९।
 १८९

४.२.९५. ^{१५१६}२११; १२४.२१९; ३.
 १०१. ^{५१५१११११}३१५; १२०.३१८;
 ५.३.२८. ^{८११२२२२}५०८;
 ६.१.२. ^{२१२१२२२२२};
 ७.२.९९. ^{१०६}३०६; ३.१४. ^{१८१११२०१}३२०
 २०।२०।२१।२३ ^{११२।२।३}; ३.४८. ^{३३३}३३३;
 ८.१.१. ^{१७१७}३६२; ४. ^{२५१२५}३६५; १८.
 ५।५।१६।१७।१७।१८ ^{३७३}; २६. ^{२२।२३।२३।}३७३
 २३।२४।२४ ^{५।५}; ३७४; ५१. ^{३७७}३७७; ७२.
 ३८३; २.१०७. ^{२२}२२; ३.६५. ^{१११११}४४२; ४.
 १४. ^{२०।२१}४५७.

ग्राम^० ४.३.१२०.३१८.

ग्रामग ३.२.४८. ^{१५}१०३.

ग्रामगत २.१.२४. ^{१३}३८३.

ग्रामगमी २.१.२४. ^{३३}३८३.

ग्रामगामी २.१.२४. ^{३३}३८३.

ग्रामग्रहण ७.३.१४. ^{३।४।१०}३२१०.

ग्रामणाय ३.१.९४. ^{१७}७१.

ग्रामणिकुल १.१.३९. ^{१६}१६; ६२. ^{५।९}१६१; ४.२.
^{३११}३११; ६.३.१. ^{१११}१११; १३९. ^{१७७}१७७.

ग्रामणिपुत्र ६.१.७१. ^{५६}५६.

ग्रामणिपुत्रादि ६.१.७१. ^{५६}५६.

ग्रामणिभोगिनर् ५.१.९. ^{३४०}३४०.

ग्रामणी २४; १.१.५१. ^{१२८}१२८; ६०. ^{१५३}१५३; १५९;
 २.४८. ^{२२५}२२५; ४.२. ^{३११}३११; ३. ^{३१३}३१३; ३.१.
 ९४. ^{७९}७९; ६.३.१. ^{१११}१११; ४.८२. ^{२१६}२१६; ७.
 १.५६. ^{२६०}२६०; ७. ^{२४।२४}२४.

ग्रामणी ७.१.५६. ^{१४।१५}२६०.

ग्रामणीतर ६.३.४३. ^{१५३}१५३.

ग्रामणीतरा ६.३.४३. ^{१५३}१५३.

ग्रामतः (अ.) ५.३.८. ^{४६५}४६५.

ग्रामनिर्गत २.१.३७. ^{३२०}३२०.

ग्रामशब्द १.१.७. ^{५१}५१; २१. ^{७३}७३.

ग्रामशूकर (पशु) ७.३.१४. ^{३२०}३२०.

ग्रामाद्यखनौ (पा. सू.) ४.२.९२. ^{१३।१४}२१०.

ग्रामान्तर १.१.४९. ^{११३}११३; ३.२.२६०; ४.५०.
^{१७।२०}३३३.

ग्रामार्ध २.२.२. ^{२०७}२०७; ४.४६. ^{४७६}४७६.

ग्रामेयक ४.२.९५. ^{२११}२११.

ग्रामेवासिन् ४.१.१. ^{२३}२३.

ग्रामेवासिनी ४.१.१. ^{२३}२३.

ग्राम्य १.१.२३. ^{८१}८१; २.७३. ^{२५२}२५२; ६.१.८४.
^{५७}५७.

ग्राम्यकुक्कुट ^{१६}५; ^{१०}८; ७.३.१४. ^{३२०}३२०.

ग्राम्यशूकर ^{१७}५; ^{१०}८.

ग्राम्यन् ३.१.७. ^{१५}१५; ७८. ^{१६१}१६१; ८३. ^{१४}१४.

ग्राम्य ८.२.४. ^{१७}१७.

ग्राम्यकर्मकर्तृ ८.२.४. ^{१७।१७}१७.

ग्राम्य ३.३.१५६. ^{१६५}१६५; ७.४. ^{३५.३५०}३५०.

ग्राम्यहक १.१.७१. ^{१६२}१६२; ७.२. ^{३७.२१६}३७२.

ग्राम्या (प्राण्य.) ४.२.९६. ^{१२।२१}२१०.

ग्राम्य (का. प.) ४.१. ^{८६.२३७}२३७.

ग्राम्य ४.१. ^{८६.२३७}२३७.

ग्राम्य ४.१. ^{८६.२३७}२३७.

ग्राम्य यडि (पा. सू.) १.१.५१. ^{१२८}१२८.

ग्राम्यच्छत्र १.४.२. ^{३०८}३०८.

ग्राम्यनाद्यर्थ २.२.१८. ^{४१६}४१६.

ग्राम्यनि ३.३.९५. ^{१५३}१५३.

ग्राम्यनीय १.४.२. ^{३०८}३०८; ६.१. ^{४५.३५}४५; ^{१।१३}३५;
^{३६}३६.

ग्राम्य (धा.)

ग्राम्यचत् ३.१.५८. ^{३५६}३५६.

न्यग्लुञ्चीत् ३.१.५८.५६.

न्यग्लोञ्चीत् ३.१.५८.५६.

ग्लुचि (पा. श.) ३.१.५८.५६.

ग्लुचिग्रहण ३.१.५८.५६.

ग्लुचुकायनि (मा. वि.) ४.१.९०.२३३; ९५.

२५२; २.३६.२७९.

ग्लुचुकायनी (मा. वि.) ४.१.९३.२३२.

ग्लुचुकायनीभार्य ४.१.९३.२३३.

ग्लुञ्चि (पा. श.) ३.१.५८.५६.

ग्लुञ्चिग्रहण ३.१.५८.५६.

ग्लै (धा.) १.४.२.३०८; ६.१.४५.३२; ११३;

३६; ३.३.९५.१५२.

ग्लायति १.१.३.४३.

ग्लायन्ति ६.१.४५.३३.

ग्लायता ६.१.१२.१८.

ग्लेयात् ६.४.१.१७९.

जग्ले १.१.५९.१२७; ६.१.१२.१८;

४५.३५; ३६; ७.१.८२.२७०; २.१.२७३.

ग्लायते ६.४.६२.२०६.

ग्लायिष्यते ६.४.६२.२०६.

निग्लेयात् १.१.७.५८.

निग्लेयात् १.१.७.३१३; २३.

ग्लौचुकायन ४.१.९०.१७१; १७१; १४७.

२६०; २.३६.२७९.

ग्लौचुकायनक ४.२.१०.४.२९६; २९७.

घ

घं

घत्व

घ (पा. श.) ५.२.४०. ३७९.

°घ° (पा. श.) १.४.२३. ३२३.

घ (आदे.) ६.१.१२. १७; ८.२.३२. ४०४.

घकारविशेषण ७.२.५४. ३२२.

घकालतनेषु कालमात्रः (पा. सू.) ४.३.
२४. ३०६.

घग्रहण १.१.४४. १०२; ८.२.१०. ३६७; १६.
३६७; ३६८.

घच्छौ च (पा.सू.) ७.१.२. २३१.

घञ् (प्र.) १.३.२. २६०; २६३; ११. ५१२;
२७३; १४. २७६; ४.२. ३०४; ६०. ३४२;
५१. ३६३; ३.१. २२. १६; ९४. १६१९;
३.१९. १०१४१६; २३; २०. ११३;
२१. १२३; ५८. ५१३१३; ११९. १५५
१७; १२३. ६६६; ४. ६७. १७७;
६.१. १६१६१७७१७१९; १५९. १०९;
७.३. ५९. ३३१; ६१. ३३२.

घञ्° (प्र.) २.४. ५६. २१३.

°घञ्° (प्र.) ६.१. ५०. ३५.

घञ्जुक्रमण ३.३. १९. १२५; २०. ५१७.

घञ्जन्त १.१. ५८. १५४; ६.३. १३. ११६; ७.३.
५९. ३३२; ६१. ३३२.

घञ्जर्थ १.२. ४. १२३; ३.३. ५८. १५०; १२१.
१५५.

घञ्जादि १.३. १०. २६९.

घञ्जिवधि ३.३. ५८. १५०; १२१. १५५.

घट् (भा.)

घटामहे २.१. ५१. ३६४.

घट १.१. २१. ७६; ७.२. १६६; ३.१. २५६; ४.
४९. ३३३; २.१. ३५. ३६; ३.१. ३. ७.
२८।२९. ३६; १६; २.९. ६६; ४.१.
१. १६१; ५.२. ४८. २०।२२; १०७. ३१७; ६.
१. ९. १५; ३७. ३१; ४५. ३६; ८.४. ५६; ५७.

°घट° ३.२. ९. १२.

घटग्रह ३.२. ९. ६६.

घटशत १.४. ६०. ३६३.

घटाश्रय ३.१. ३. ७.

घटिक १७.

घटिका ७; १.१. ४४. १०२.

घटिधम ३.२. २९. १०२.

घटिधय ३.२. २९. १०२.

घटी ३; ३.२. ९. १५१५; २९. १६१६.

°घटी° ३.२. ९. ६६; २९. १०२.

घटीग्रह ३.२. ९. १६.

घटोदर ६.२. १०८. १३३.

घटोष्ठी ४.१. २५. २१२.

घट्टना ३.३. १०७. १५४.

घट्टि° (पा. श.) ३.३. १०७. १५४.

घट् (प्र.) ५.२. ९२. ३६०.

घत्व १.१. ५७. १५०; ७।१०; ५.२. ४०. ३७९;
६.४. ६२. २०६; ८.२. १. ३६५; ३६३;
३२. ३०३.

घत्व° ८.२.१.३८६.
 °घत्व° ८.२.६.३९३.
 घन् (प्र.) ५.२.८४.३८९.
 घन ३.३.८३.१५१.
 घनघात्य २.१.३३.३८६; १६३.१६७.
 घनस्वर ३.३.८३.१५१.
 घनाघन ६.१.१२.१७.
 घप्रत्यय ४.२.२८.२७६.
 घरति (पा. श.) ७.१.९६.२७५.
 घर्म १८; ७.१.९६.२७५.
 घलोप ५.१.१३०.३७१.
 घसंज्ञा १.१.२२. १३१५१२२; ४.१.४.३१९.
 घस् (घा.) ७.२.६७.३००.
 जघसिथ ७.२.६२. १५१२२.
 घसि (पा. श.) ७.२.६२. १५१२२.
 घसि° (पा. श.) ८.२.२५. ११३.
 °घसि° (पा. श.) ७.२.१०.२८६.
 घसिग्रहण ७.२.६७. १३३१; ८.३.५९. ३१५५.
 घसिभसोर्हलि (पा. सू.) ६.४.१०१.२१३.
 घस्त्वभाव २.४.३७. २२२; ३.१.४३. १६३;
 २७।२८.
 घाट १.२.३१.२०८; ६.१.१५०.९६; १६३.
 १०४; ३.८.२.१७१.
 घातक ३९; ७.३.५४.३२८.
 घात्य ३.१.९७.२६.
 घादि १.१.२२. २२।२३; ११५; ४.१.४.३१९; ३.
 २.१.४१.१३२; ४.२.९२. ३।६।७।७।९।
 १७।२२ १।४।५।५।२४ ३.२५.३०७;
 ; २९१; ३.२५.३०७;
 ६.३.४२.१५३; ४३.५१९; ५०.१६३;
 ७.१.१.२४०; २.२.४१.

°घादिक ६.३.४२.१५३; १५१.
 घान्त ७.१.५४.२५६.
 घास ५.१.१३.३४२; ६.३.४६.१६१.
 घास° ६.३.४६.१६१.
 घि (पा. श.) १.४.३.३१२; ७.३.११९.३१२;
 ३२३.
 घिनुण (प्र.) ३.२.१४१. २२।२२; १३३; ६.
 ४.२.४.१२४.
 घिसंज्ञ १.४.३. २६।२७; ९.३१५.
 घिसंज्ञा १.२.२७. १०।११; ४.१. ६।१०।१३।
 १५।२१; ३६२; ३.३१३.
 °घिसंज्ञा १.४.१. २६।१७.
 घिसंज्ञानिवृत्ति १.४.१.३००.
 घिसंज्ञानिवृत्त्यर्थ १.४.१.३००.
 °घिसंज्ञापूर्वक १.४.१.२६९.
 घिसंज्ञारम्भसामर्थ्य १.४.१.३००.
 घु (पा. श.) १.१.२०. ७३; ७६; ६.४.१.४९.
 २२९; ७.३.३. ५।६।७.
 °घु (पा. श.) १.१.२०. ७३; ३९.१३.
 °घु° (पा. श.) १.४.२३. ३२३; २.५३.२२९.
 घुग्रहण १.१.४.१.१०२.
 घुप्रकृति १.१.२०. २७।२१; ७६.
 घुमास्थागापाजहातिसां हलि (पा. सू.)
 १.२.१७.१६३; ३.२.१३९.१३१; ६.४.
 ४२.१६७; १९८.
 घुष् (घा.) १.१.४.१.११०.
 जुघुषुः ७.२.२३.२८६.
 आघोषयति ३.१.७.१२.
 घुषि (पा. श.) ७.२.२३.२८६; २८.२६०.
 घुषि° (पा. श.) ७.२.२८.२६०.

शुभिरविशब्दने (पा. सू.) १.१.४४.११०.

घुह ७.२.२८.२१०.

घुसंज्ञा १.१.२०. २१/२१/२६/२६/२६/२६ ; ७१/१४/२४/२४/२७ ; ३२ ; ७५.

घुसंज्ञाकार्य १.१.२०.७३.

घृणा ७.१.९६.२७६.

घृत (खा. पे.) १२; १.१.५९.१५६; ७२. १२; २.४५.२१७; ४.१३.३१६; २. १.१.३६८; ३६५; ३०.३८२; ३८५; २. ६.४११; ८.४१३; ४.३.१५५.३२८; ५. १.११५.३६३; २.२३.३७५; ३.८६. ११२६; ६.१.१२.१७; ३२.३०; ७९. ५८; ४.६६.२०७; २०८; ७.१.९६. २७६.

घृतक ५.३.७४.४२४.

घृतघट २.१.१. १८/१९/२०.

घृतपावन् ६.४.६६.२०७; २०८.

घृतभोजन ६.४.१६१.२३१.

घृतभोजनसमीप ६.४.१६१.२३१.

घृतमात्रा (खा. पे.) १.१.४४.१०६; ५६.१३८.

घृतरौढीय १.१.७३.१३०.

घृतस्पृशू ६.१.६७.१११.

घृताची ६.३.९५.१७२.

घेडिति (पा. सू.) १.१.३.४५; ४७.१५६; ५६.१३८; २.५८.२२९; ५.३.१०.४०२; ७.३.३.३११.

घोष (स्थ.) २.४.१०.४७५; ३.२.११०.११७; १८/१९; ४.१.४८.२१८; २.७०.२८७; ३.१२७. १९/१९; ६.१.२२३.१२०; ७. ३.१४.३३१.

घोषग्रहण १.३.१०.२७५; ४.३.१२७.३१९.

घोषवत् २३; १.१.९. १६/१८.

घ्नती ७.१.८०.२६९.

घ्नी (आदे.) ६.१.९.१६; ७.४.३०.३१७.

घ्यन्त १.२.२७.२०३.

घ्रा (धा.)

जिघ्रति ३.१.३६.१४.

जेघ्रीयते १.१.५९.१५६.

व्याजिघ्रति ३.१.१३७.९२.

घ्राशब्द ४.१.४८.२१९.

ध्वसोरेद्धावभ्यासलोपश्च (पा. सू.) १.१.

६५. ११/१५; ६.४.११०.२१६.

ध्वादि ६.४.४२.१९८.

१०४. २३।२५ ; १२०.२१८; १२१.२१९;
७.३.८५.३३६.

द्वितः (पा. सू.) ३.१.१३.२४; ३०.३२.

द्विति ह्रस्वश्च (पा. सू.) १.४.१.३००; ३.
३१३.

द्विति च (पा. सू.) १.१.३.३७; ३.१.३०.
३८; ३३; २.१३९.१३३; ६.४.२२.१९१;
७.१.६.२४३; २.१०.२३५.

द्विकरण १.१.५३. २।३।५।५ ; २.४.४९.
४८५; ३.१.३०. १९।१९.

द्विकरणसामर्थ्य ३.१.८३. ७।७.

द्विकार्य ७.१.१८. ७।१४.

द्विकृत ३.१.८३. ६४.

द्वित्व १.१.५. ९।९।१७ ; ४४.१०६; ३.४.
१०३.१८६; २.१. १२।१३ ; ४. १६।१७
१९४; ३.१.७१.६०; ८३.६२; ६४; २.
१०७.११५; ३.९०. १५।१८ ; ६.४.२२.
१८९; ७.१.१८. ६।१५ ; ३.८५.३३७.

द्वित्व १.२.१.१९१.

द्वित्व ६.४.२३.१९४.

द्वित्पर १.१.५. ५३.

द्वित्परत्व १.१.५. ५३; ५३.

द्वित्प्रत्यय १.१.३. ३३.

द्वित्संज्ञ १.२.१.१९३.

द्विदर्थ ६.१.१६.२३.

द्विदधिकार ६.४.१९. १८५.

द्विदादेश १.१.५. ५३.

द्विद्ग्रहण १.२.१.१९१; ६.१.१८६.११३.

द्विद्ग्रहण १.१.५. ५३; २.१.१९१; ३.१.१३.

७।८।९।११ ; ६.१.१८६.११३; ४.१९.
१७।२१ ४।११ ; १८५; १८६; २२.१९०.

द्विद्ग्रचन १.१.५. १३।१६ ; ३.१.३. ९।२१ ; ४.
१०३.१८६.

द्विद्ग्र १.२.१. १८।२२ ; १९२.

द्विद्विमित्त १.१.५. ५३.

द्विस्मिन् ६.१.१०८. १५।१७.

द्वि (प्र.) १.१.५६.१३९; ६.४.१४९. १६।१८.

द्वि (प्र.) १.१.५६.१३९; १३९; ६.१.१६०; ४.
१.१. १३।१५ ; ११।१२।१३।१८।२० ;
७।८।९ ४।६ ; १९१; १९२; १९३; १९४; १९५ ;
३.२००; ३.१.४०.३२३; ५.३.५५. ५।६।
८ ; ७.२.४२३; ७.३.११३.३४२; ८.१.४.
६।९।१६
३६६.

द्विग्रहण ६.२.४३. १५८; १५९.

द्विन् (प्र.) ४.१.१५. २०।२१ ; २।५।५ ; ७.१.
९६.२७३.

द्विन्विधान ४.१.१५. २०८.

द्विप् (प्र.) १.१.३९. १६।१८ ; ६.२.१६२;
१६३; १६५; २.८.२००; ४.२.३०७;
२.१.५१. ६।१६ ; २.३.४०८; ४.१.१.
१८९; ७. ११।१३ ; १०.२०३; १३.२०४
१४।१६ ; १५.२०८; २०९; २२. १७।१८
४४.२१७; ४. १०।१० ; ४९.२२०; ६०.
२।४।६ ; ७. ११।११ ; ५.३.५५. २३।२५ ;
४.६८. ४३८; ६.४.२२. १९३; ७.१.१.
२३७; २।२।३।५।६।७ ; ९६.२७३.

द्विप् (प्र.) २.४.४९. ४८३; ४.१.१. २।२।
१३।१३ ; ७. २।३।९।१६ ; १३. १८।२१ ; ३.
२४.३०६; ७.१.१. २३७; २३८.

°ङ्गीप् (प्र.) १.१.६२.१६३; १६५.
 ङीप्प्रसङ्ग २.२.३.४०८; ४.१.७५.२२८.
 ङीप्संनियोग १.२.१८.२००; ४.१.७.२०३
 १३;
 ङीवनन्तर ४.१.१०.२०३.
 ङीद्विधान २.२.३.४०८; ४.१.३९.२१६;
 ६०.२२५.
 ङीद्विधाधि १.१.३९.१८; ७२.१८५.
 ङीष् (प्र.) २.२.३.४०८; ३.३.२१.११७;
 ४.१.३.२००; १४.२०७; १५.२०९; २५.
 ६।७।९।१० ; ४८.१।६; ६०.२२४;
 ४६।६।८ ; ७५.११।१२।१३ ; ३.१८०.
 ३२३; ७.१.१.२३७; ९६.२७५.
 ङीष्त्प्राप्ति ४.१.२५.२१२.
 ङीष्विधान ४.१.१४.२०३; ४८.२१९.
 ङीष्विधानार्थ ७.१.१.२३७.
 ङीष्विषय २.२.३.४०८; ४.१.६०.२२५.
 ङीसार्वधातुक ७.३.९२.३१३.

ङे (प्र.) १.१.२७.२८;
 ङेराम्नद्याप्त्रीभ्यः (पा. सू.) १.४.३.३१२;
 ७.१.१३.२३६; ५४.२५९; २६०; ३.
 ११५.३१२.
 ङेर्य ६.१.१०८.१३।१५.
 ङेर्यादेश ६.१.१०८.१३।१५.
 ङन्यन्त १.१.३९.१९; ६.३.४३.१५९.
 ङन्यर्थ ८.२.८.३९५.
 ङन्यापोः संज्ञाछन्दसोर्वहुलम् (पा. सू.) ६.
 ३.६६.१६६.
 ङन्याप्प्रातिपदिकात् (पा. सू.) १.१.६१.
 १६०; २.१.६९.४०४; ४.३.२४.३०६।
 १६; ५.२.९४.३१२; ३.५५.४१३; ६८.
 ४२१.
 ङ्गनिप् (प्र.) १.२.१.११२; ४.१.१३; ३.२.
 ४४.११२.
 °ङ्गनिप् १.२.१.११२; ४.१.१३.



च

च

च (अ.)

३।१६।१७।१९।२०।२१।२२।२३।
 २३ ३।२०।२७ १।१।११।१७।१८।२६;
 ; ३५; १७९;
 २४ ९।२७।२७।२७।२७।१।१७।१९।२।२।
 २।६।७।८।१०।११।१७।१७।१९।१९।२५।
 २६ ८।९।१०।११।१२।१३।१३।१५।
 १५।१६।१७।२१।२१।२६।२६।२८ २।५।
 ; ९;
 ८।१६।१६।१९ १।५।१५।१६।१६।१७।
 ; १०;
 १८।१८।२३।२५।२६ २।२।७।८।१०।
 ; ११;
 १०।२०।२१।२१ २।५।७।१५।१६।१६।
 ; १२;
 १६।१८।२१।२५।२५।२७ ९।११।११।११।
 ; १३;
 ११।१३।१३।१७ ६।६।८।९।११।११।१३।
 ; १४;
 २१।२१ ५।७।८।१०।२५।७।८।१५।१५।
 ; १५;
 २५।२५।२५ २।३।६।१७।२०।२२।२३।
 ; १६;
 २।५।७।७।१०।११।१२।१५।१५।२०।
 ; १७;
 २५।२५।२७ ७।७।१३।१३।१५।१७ ७।७।
 ; १८;
 ८।११।१६।१८।१८।१८।२१।२१।२१।२३।
 ; १९;
 २५।२५।२५।२८ ५।२।५।११।१२।२०।
 ; २०;
 २५ ३।३।८।११।१५।१८।१९।२०।२१।
 ; २१;
 २१ ६।१६।१६।२६।२८ १३।१६।१९।
 ; २२;
 २६।२७ ६।६।६।८।८।९।१०।१०।१०।
 ; २३;
 १२।१९।२३।२५ ३।६।८।१३।१३।१७।
 ; २४;
 २३।२५।२६ २।२।३।६।१०।१५।१६।
 ; २५;
 १७।१९।१९।१९।२२ ८।८।१०।१०।११।
 ; २६;
 १६।१८ ८।१०।१७।२५ ८।१०।१०।१५।
 ; २७;
 १८।२५ १।१।२।३।५।५।२०।२१।२२।
 ; २८;
 २३ १।२।२।५।५।५।१०।१५।२१ १।
 ; २९; ३३;

१०।१५।२५।२५ ५।५।५।७।११।१६।२०।
 ; ३०;
 २१।२८ १२ १७।१८
 ; ३१; ३६;
 १०.१०. ३।९।१३।१५।१८।२०।२२।२३।
 ; ३२;
 ३।५।१५।२५ २।५।६।७।८।२०।२१।२१।
 ; ३३;
 २३।२३।२५।२६ २।८।८।८।१५।१५।
 ; ३४;
 २०।२१।२२।२३ १।१।२।१२।१२।१५।
 ; ३५;
 १५।२१।२७ २।७।७।११ २८ ७।२१।
 ; ३६; ३७;
 २२।२३।२६ ५।९।११।१३।१३।१५।१६।
 ; ३८;
 १६।१८।१८।१९ २।३।३।७।७।१२।२६।
 ; ३९;
 ८।९।१५।१५।१७।१८।१९ १२।२२।२२।२५।
 ; ४०;
 ७।८।८।११।२३।२५ १।७।१२।१९ २।५।
 ; ४१;
 ७।८।११।२१ ५।९ ६।११।१२।२०।
 ; ४२;
 २६ १।५।७।१०।१३।२५ ५।७।८।१०।
 ; ४३;
 ११ २।१।३।२।२५ १।१।३।३।७।
 ; ४४;
 ७।७।१०।११।१२।२५ ३।८।१६।१७।
 ; ४५;
 २५।२५।२५ ५।६।७।८।११।१३ ७।
 ; ४६;
 १९।२२ ३।५।५।६।७।८।१३।१५।१८।
 ; ४७;
 २२।२३।२८ २।३।५।५।६।१८।२०।२३।
 ; ४८;
 २५।२७ ५।९।११।२ ८. २६।२६।
 ; ४९;
 १३।१५।१८।१८।२१ ९. २।२।३।१२।
 ; ५०;
 २३।२६।२६ २।५।१०।११।११।२३।२५।
 ; ५१;
 २५ ५।६।६।८।१५।२०।२०।२१।२३।
 ; ५२;
 १०. १।१।१५।२१।२१।२६ १।२ ११.
 ; ५३;
 १०।२१ १।५।१६।१६।२१।२३ २।५।६।
 ; ५४;
 १०।१२।२०।२५ १।३।१३।१६।१७।
 ; ५५;
 १९।२२ १३. ७. १८।१८।२१।२१।
 ; ५६; ५७; ५८.

੧੨੧੬੨੫ ; ੧੧੧੨ ; ੧੩. ੨੨੨੨ ;
 ੧੦੧੧੧੧੭ ; ੧੫. ੨੫ ; ੧੬. ੨੨ ; ੧੭.
 ੨੬ ; ੧੮. ੨੬ ; ੧੯. ੨੦੨੨੨੨ ; ੨੦.
 ੧੧੨੧੧੧੧੫ ੧੬ ੧੬੧੭ ੧੮ ੧੨੨ ;
 ੨੧. ੨੫ ; ੨੨. ੫੬੧੮੧੧੦੧੧੧ ;
 ੨੧੨੧ ; ੧੧੩੧੧੩ ; ੨੫. ੧੧੧੧੧੨੨ ;
 ੨੩੧ ; ੨੬. ੨੨੨੨੨੬ ; ੩੫. ੩੫ ;
 ੧੨੧੫੧੮੨੦੨੨ ; ੨੫. ੩੫ ;
 ੧੩੧੬੧੭੧੭੧੧੨੧੨੨੨੨੬ ੧੧੧ ;
 ੧੪੧੧੨੨੨੦੨੨੨੨੬ ੧੬੬੬੬ ੧੩੩ ;
 ੧੫੧੧੨੦੨੨੫੨੫ ; ੨੨੨੨੨੨੨੨੨ ;
 ੧੦੧੧੧੧੬੧੬੧੭੧੧੮ ; ੨੭. ੩੧੧੧੧ ;
 ੧੨੧੩੧੭੧੧੧੧੧੨੨ ੩੬੬੬੬ ੭ ;
 ੧੦੧੧੧ ੨੭੧੨੧੮੨੧੨੨ ੨੨੬ ;
 ੩੧. ੧੦੧੦੧੧੧੧੧੧੭ ੧੭੧੧੮ ੧੧੧ ;
 ੨੦ ੩੧੮੧੬੧੭ ੨੫੨੫ ੨੬੬ ;
 ੭੮ ; ੩੩. ੧੫੨੧ ੨੨੨੨ ; ੩੪. ੧੨ ;
 ੨੩ ; ੩੫. ੧੨੨੨੨੨ ; ੩੬. ੧੨ ;
 ੧੧੬੧੭੨੦ ੫੧੧੧੧੩੧੩ ; ੪੦.
 ੧੦੧੧੧੧੧੧੧੨੨ ੧੧੧੧੧੨੨੨ ;
 ੧੨੧੨੨੨੨੨੨ ; ੧੦੧੩੧੮ ੧੨੨ ;
 ੨੩ ੬੧੧੧੬੨੧੨੭ ੨੨੨ ; ੪੧. ੫੧ ;
 ੨੧ ੧੧ ੧੧੧੧੨੧ ੩੩੩ ; ੪੨. ੫੧ ;
 ੬੧੮੧੮੧੧੧੧੧੧੧੧੨੧੨੧ ; ੪੮.
 ੭੧੧੧੧੧੧੨ ੨੩੨੨ ੧੨੨ ;
 ੨੨੨੩੩੧੧੧੧੧੬੬ ੧੦ ੧੨੧੩੩ ;
 ੧੫ ੧੬ ੧੭ ੧੧੨੧ ੩੫੬੬੬੬ ;
 ੧੨੧੩੧੧੧੬੧੬੧੭ ੧੭ ੧੭੨੧ ;
 ੭੧੦੧੧੧ ੧੧੧੧੧੨ ੧੬ ੧੮ ੨੦ ;
 ੨੨੨੨੨੨ ੨ ੧੧੨੦ ੨੧ ;
 ੨੨੨੩ ੧੧੧੧੧੨ ੨੨੨੨ ੮੦.

੧੩੧੨੧੫ ੧੦੧੨ ; ੮੩. ੮੧੧੦ ;
 ੮੪. ੮੨ ; ੮੫. ੮੨ ; ੮੬. ੮੫ ;
 ੮੭. ੧੧੧੧੧੧੧੧੧੧੧੧ ੧੧੨੦ ;
 ੨੫ ੨ ; ੨੬. ੫੫੬੬੬ ੧੧੩੩ ;
 ੨੫੧੮੧੧੨੨ ੨੧. ੨੧੨੨੨੨੨ ;
 ੧੨੧੬੨੧੨੨੨੨੨੨ ੫੧੧੧੧੩ ;
 ੧੬੨੩ ; ੨੧੧੧੧੧੧੧੧੨੨੨੨ ;
 ੩੬ ; ੨੨. ੧੨੧੧੧੧੧੨੧ ੨੫੬੬ ;
 ੮੧੮੧੧੦੧੧੩੧੬੨੫ ; ੨੩. ੩੧੧੧੧ ;
 ੨੪. ੧੨੧੩੧੩੨੨ ੨੨੬੬੬੬੬੬ ;
 ੧੧੧੩੧੩੧੨ ੨੫੬੬੧੧੧੨੨੨ ;
 ੧੨੧੩੧੨੧੬ ; ੨੬. ੨੦ ; ੨੭. ੫੫੧੫ ;
 ੮੧੬੨੨ ; ੧੦੦. ੨੩ ; ੧੦੩. ੨੩ ; ੧੦੯.
 ੨੩ ; ੧੧੧. ੧੧੦ ; ੧੧੨. ੧੨੨੧੨੨ ;
 ੧੧੨. ੨੨੨੨੨੨੨੨ ; ੧੨੨. ੨੭ ;
 ੧੨੩. ੨੨ ੨੨ ; ੧੨੪. ੨੨ ; ੧੨੫. ੨੨ ;
 ੧੨੬. ੧੨੨. ੨੩ ; ੧੨੭. ੧੨ ; ੧੨੮. ੧੨ ;
 ੧੩੦. ੧੨ ;
 ੨੧. ੮੧੧੦ ੧੭੨੨੨੨੨੨ ੧੧੧ ;
 ੨੭੧੦ ੧੭ ੧੮੧੬੧੬੧੧ ; ੨੨. ੧੨ ;
 ੬੧੮੧੦੧੦ ; ੫. ੧੭ ; ੬. ੧੭ ; ੭. ੧੦੦ ;
 ੧੫. ੧੦੦ ; ੧੬. ੧੦੧ ; ੧੭. ੧੩੧੩ ; ੩੮.
 ੨੨ ੨੨ ; ੨੮. ੧੦੩ ; ੨੯. ੧੦੩ ;
 ੧੦੨ ; ੧੦੩ ; ੪੮. ੧੦੩ ; ੪੯. ੧੦੩ ;
 ੧੦੪ ; ੫੬. ੧੦੫ ; ੫੭. ੫੭ ;
 ੩੧੭ ੧੦੬ ; ੫੮. ੧੦੬ ; ੫੯. ੧੦੬ ; ੬੦. ੧੧ ;
 ੧੦੭ ; ੬੧. ੧੦੭ ; ੬੨. ੬੧. ੧੦੮ ; ੭੧. ੧੦੮ ;
 ੧੨੧੭੧੭ ; ੭੭. ੧੦੮ ; ੮੦. ੧੦੯ ;
 ੮੩. ੩੭੮੧੧ ; ੮੪. ੩੧੧੧ ; ੮੭. ੧੧੨ ;
 ੧੦੧੨੧੧੧੧੧ ੧੦੨. ੧੧੩ ; ੧੧੪. ੧੧੪ ;
 ੬੧੮੨੨ ੧੦੭. ੧੧੫ ; ੧੦੮. ੧੧੫ ; ੧੧੬ ;
 ੭੮੧ ; ੧੦੯. ੧੭੨੨ ੧੧੨੧੨੧੩ ;
 ੧੧੭ ; ੧੦੯. ੧੧੬ ;

१००.३१२; १०१.६६६८११११२१२१
 १२१३११११६१६१६१८ ; १०४.५१९
 ११६.३१६; ३१७; १२०.३१८
 २१२३ ; ७७७११११११११२१२१
 १२ ; १३१. ९१९१९११११११२१
 १३२. ३१२१२१२१२४ ; २११११११५
 १४०. ९१९१२१३१७ ; १५५. १३११३१
 १४११११११ ; ११९११११७ ; १५६.३२५;
 २१३१११११२३१२३१२५ ; ३३७; १६६.
 ३२८;
 ४.९.३२९; १७.३२९; २०.३३०;
 २४.३३०; ३३१; ४१.३३१; ४९.३३१
 २१२१ २१२ ; ५९. ९१९१०११५ ; ६२.
 ३३३; ६५.३३३; ८२.३३४; ९०.३३४
 १७ ; १२५.३३५;
 ५.१.१. ९१७१२० ; २. ९१७ ; ११४
 ७८११० ; ३.३३६; ४.३३६; ६.३३६;
 ८१९१०१११११२१२१२१७१८ ; ९.
 २३१२३ ५८१९१९०११२३१२३१२३१
 २३१२४ ; १३. १५१९११०११५१९
 ३२६; ३३३; १९. १४१९११२०१२०१
 २१२६ ४६६८१११०१११ ३३३
 ४७ ; १७१२० ; १०११३११६ ; २३.
 २५५७८ ; २४.३४७; २५. १७१९ ; २८.
 १६१२४२५ २३ १७ ; ३१.३४९; ३३.
 ३४९; ३५०; ३५.३५०; ३७. २३१२२
 ३५१; ३८.३५१; ३९.३५१; ४७.३५१;
 ४८.३५२; ५२. १११४ ; ५८. ४७९११८१
 २५ २३३३ ६१९१०१११११२११७
 ; ५९. ३५५ ; १९. ३५५
 १८१२३२४ ३१८११५११७१२३२५ ;

३५७; ७६.३५७; ७२. ५७७९१९१९१९ ;
 ७४.३५८; ७७.३५९; ९४. १२११११११
 १९१२१२१२१ ; ९५. १०११११११११
 ९६.३६१; ९७. ७१९०; ११४.३६३;
 ११५. १२१३११११११७ १२३३६६
 ८१९ ; ११६. १४११४ ; ११९. १९ ; ३६६
 ४१२१२०१२५ ४१९११११११६१२०
 ; २२ ११११५ ; ३६८; ३६९; १२०. १०११११२१
 १३११११४ ; १२१.३६९; १२४.३७१;
 १३०.३७१;
 २.४. ३७७११११११७१८ १९८१ २०
 २१ ; १०. १२१२११५११५ ; १२.३७४;
 २८.३७६; २९. १२१५११५११६११६११७१
 १८१२२१२३ २३३३ ; ३३. ७१०११११
 ३७. २४१२४ ; १०११२ ; ३९. २४२५ ;
 ३७९ ; ४०.३७९; ४१. १३११३ ; ४२.
 १८११८ ११२ ; ४४.३८०; ४५. १०११०१
 १३११५११६ ; ४७.३८१; ४८. ४८.३८२ ; ४९.
 १३१४१११६११८१२१ ; ४९. ३५६१७ ;
 ५१. १०११४ ; ५२. ४५५१११११११
 ११११२ ; ७२.३८७; ७३.३८७; ७७.
 ३८८; ७९. १४११६ ; ८४.३८८; ९१.
 १४११४११५ ; ९२.३९०; ९४. ३९१
 १२ ११२१३११११५११७ ६१२३ ५६६
 ; १३. १७९१९ ; १००. ८१९१२ ;
 १०१.३९६; १०७.३९७; १०९. १५११५१
 १५११६११६ ; ११५. ४६७७७८१९ ;
 ११८.३९९; १२२.८१० ; २११. १२९०
 ४००; १३५. २१४३१२११३ ;
 ३११.४०२; २.४०२; ५. ७८११८१

२०. ३५१२४ ५. २५५; १७. २५३
 ; १०. ३५००; २. ४०५; १७. २५३
 २२. ५८१७८ २. १२१२१३
 ; २०. ४०८; २८. ४०८
 १३. ३१. ४०९; ३२. ८१. ०१०१३
 ; ३१. ४०९; ३२. ८१. ०१०१३
 १६. ४२. ४१०; ४४. ४१०; ४५. ४११;
 ४७. ४११; ४८. ४११; ५२. ४१२;
 ५५. ५११७७२२२२६; ११६१०१०१
 १२१२१ १७१९१ ११२० ११३३३६
 १३२५ ६१७८११ १८१८२२
 २३२३ ३३६; ६०. १८. १६२१२२
 ४१८; ६६. ६१७८११५; ६७. १२. २०
 २२ २८८११११२१२१ १३१५१६
 ; २०. ४०८
 ६८. ६१७८११८२६२६ ११०११३
 ७२. २५१७२० ७४. ५१५११५
 २२२४ ५६१७८१११२ ८४.
 ४३. ४३. ४३. ४३. ४३. ४३. ४३. ४३. ४३. ४३.
 १३. ४३. ४३. ४३. ४३. ४३. ४३. ४३. ४३. ४३.
 ४. ४. ४. ४. ४. ४. ४. ४. ४. ४.
 १८. १८. १८. १८. १८. १८. १८. १८. १८. १८.
 ३६१७
 ; २४. ४३. २७. १८. ३०.
 ४३. २३. ३६. ४३. ५०. ४३. ६७.
 ४३. ६८. ४३. ३३. ३३. ३३. ३३. ३३. ३३. ३३.
 १३१५२० ; ६९. ४३. ४३. ४३. ४३. ४३.
 ७७. १८. १८. ७८. ४३. ११. ४३. ४३.
 ११८. ४३. १५. ४३. १५. ४३. १५. ४३.
 ६. १. ३. ३. ३. ३. ३. ३. ३. ३.
 १११५२१ २१५८१३२३२६ ७
 १०११११२१२२ ११७११११५
 १५१८ ; २. ३५१६२३ ६. ३. १६. ४.
 ६. १५१८२४ २६८११११०
 १७२०२२२७२८ ११. १२१६१
 ; ११. ११. ११.

१८. २३२३ ८८१११ ११११
 ; १०. ११. १२. ३. ८. १२.
 ७१११११११११८ १२१३१११
 १५२४ २५६११०११२१३१७१७
 २४२५ १५ १२. १२. १७१७
 १७२३ ५८११०११० ८१२३
 ६११० ५११११ १११२०
 १२१२१२१२२२३२४ ८१२
 १०१८ ३१ १२१३१५१८१८
 २१ ५८११०१११११२१२१३
 १११५११११११२१२३ १८. २७.
 २८. १०११ ३२-३३. ११०११०१२१
 १३१५ ५१२ १८१८२१२१
 १५. १५. ३६. ३०
 १५. १५. १५. १५. १५. १५. १५. १५.
 २४ ३५५१३ १६. १६. २०२२२२
 ; ७. १०. ११. ११. ११. ११. ११. ११.
 २१ २२१३२१ २५१७१७१८
 ११२०२१२३ ३३५१२ ४८.
 १३७२० ; १५. १५. १५. १५. १५. १५.
 २२५६८११११२१२ ६०. १३.
 ६१. १८. ११. ११. ११. ११. ११. ११.
 १८ २२२३ २३६१७१२
 ; ११. ११. ११. ११. ११. ११. ११. ११.
 १२ २२१२१५ २२. ११. ११. ११.
 ; ६९. ७७. ७७. ७७. ७७. ७७. ७७. ७७.
 १५१७२०. १६. ७७. ७७. ७७. ७७. ७७.
 ५८११०२० ; ६८. ३१०११६ २५
 १२ २२१२१५ २२. ११. ११. ११.
 ; ६९. ७७. ७७. ७७. ७७. ७७. ७७. ७७.
 १५१७२०. १६. ७७. ७७. ७७. ७७. ७७.
 १७ ८११२१७२२ ५१५१७१७
 ; १२. १२. १२. १२. १२. १२. १२. १२.
 १८१८१८२०२७ २४५१६१०
 १२१२१६२१२३ ७. ११. ११.
 ; ५१. ८५. ५१.
 ४. ६१६२०२३ ५११३१७२०
 ६०. १०. १०. १०. १०. १०. १०. १०.
 २३६२०२३ १०१२१७२१३
 ; ८६. १०१२१७२१३

28 ; 40.309; 63. 31707 90
 ; 40.302; 60.302; 30.302;
 29 6109496196120 ; 27
 60.302; 2. 3003
 6196 92193196 192190
 307; 99. 304 ; 40. 306 ;
 9194 24 24 24
 306; 40.306; 909.309; 902.
 90194 11130192 213
 390; 906. 399 ; 900.
 22. 1119192192194 410
 399; 392 ; 994. 394
 190 ; 990. 394; 394;
 3. 9. 019496120129 ; 396; 3.
 394; 4. 394; 6. 99199122
 394; 7. 394; 8. 394 ; 9.
 390; 94. 9199
 9122 991921931923 ; 44.
 323; 323 ;
 92194190 40. 323; 40. 211921
 324 ; 40. 323; 40. 323
 9419122123 913 9322
 ; 324; 44. 324 ;
 61011919019192192194 44.
 ; 44.
 29122122124 49. 324; 46. 324;
 330 ; 49. 324; 46. 324;
 49. 9199 40. 324; 40. 324; 44.
 330 ; 49. 324; 40. 324; 44.
 900. 324; 324; 993. 324; 999.
 324; 324;
 8. 9. 9120 4196 2. 24 311
 324; 324; 324; 2. 324; 324
 414141616192194 9 324;
 ; 3. 324; 9. 324;
 324; 90. 4161616
 ; 49. 324; 46.
 93193194194 90190
 324; 40. 324; 40. 324;
 324; 44. 324; 40. 3196190191
 324; 44. 324; 40. 3196190191
 20 ; 49. 01919190 44. 324; 311
 ; 49. 324; 44. 324;
 6161011919 42. 324; 324 ;
 ; 42. 324; 324 ;
 40. 324; 44. 324; 49. 324; 43.
 99 912193199
 324; 324 ;
 6. 9. 6190196196 9141
 324 ; 324 ;
 94194 119219419019123 ;
 ;

2161019193193194190190
 ; 44.
 93194; 94120122123; 214161
 324 ; 324 ;
 919190190190190190190
 ; 4. 324;
 6. 91990 ; 9. 96199 ; 92. 41416161
 324 ; 324 ; 324 ; 324 ;
 6196196129 4193 ; 94. 41414
 ; 324 ; 324 ; 324 ; 324 ;
 22 316194 24. 324; 20. 324;
 324; 324 ; 26. 324; 20. 324;
 30. 31619 ; 39. 96 41416190
 324 ; 324 ; 324 ; 324 ;
 49. 416194 ; 44. 324; 324; 44.
 324; 46. 324; 40. 324; 40. 324;
 20129129122123 122124 124
 49. 20129129122123 122124 124
 24 ; 40. 90190199 4192
 324 ; 324 ; 324 ; 324 ; 324 ;
 22 9196 94196190 0111
 324 ; 324 ; 324 ; 2. 324
 92 ; 3. 324; 4141619192 ; 4. 324;
 ; 3. 324; 4. 3190120124 ; 394
 913 4. 3190120124 ; 394
 324; 324 ; 324 ; 324 ; 324 ;
 324 ; 324 ; 324 ; 324 ; 324 ;
 99. 324; 94. 324; 96. 01991921
 29122123 21416 4194194
 ; 324; 99. 324 ;
 29. 324; 22. 324; 23. 41991901
 90190190122123124 ; 24. 941961
 90199 2121616194196 32. 41991
 ; 32. 41991
 99 ; 30. 404 ; 404 ; 40. 404;
 ; 30. 404 ; 404 ; 40. 404;
 42. 2129123123 91216 44. 404;
 404 ; 404 ; 44. 404;
 46. 404; 40. 90123123124 ;
 ; 40. 90123123124 ;
 404; 46. 4190 ; 40. 23123
 4199; 49. 499; 42. 499;
 92129129129 493; 40. 493
 40. 493 ; 493 ; 40. 493
 9124 914 ; 42. 9199 ; 493;
 40. 493; 40. 493; 46. 493; 40.
 94194 1192194 92192 900.
 494 ; 906. 420; 421 ; 900.

२१ ११२११२१ २१ २१
 २१; १०८. ११२११२१ २१; २१३;
 ३.१.५११; १३. २११२१ ११. १११०१
 १६११६ ११०. १११२० ३११;
 १०. ११२०; २१. ११२०; ३११;
 ३२. १५११८ ३१. १२११०११०;
 १०२३१२३ ११० ११११५ ३१.
 १३१ १३२; ३८. ११३२; ३१.
 ५१०११०१११०१२११२५ ०१०१
 १२ ११२१२५ ८१३ २१
 ; १५. १३५; १३६; ५५. १३७;
 ५६. ३१०११ ५८. ३११० ५१. २३१;
 २१३११८११२६ १ १११११;
 १३० १३१; ६१. १३१;
 ६१. १३१; ६५. १३१६१२० १३३; ६७.
 १३३; ७२. १३३; ७१. १३३; ७१. १३३;
 ११२११६११११११२ ८२. १३३;
 ८५. १३६; ८७. १११११२१३१५११६;
 ८८. १३७; ११०. १३९; ११२. १४०;
 ४. ३११११३११०११० ५१५१११
 १५११५११०११०१२५ १२१११२११
 २११२३ २१६१०१११ १३ १११
 ; ७. १५५; ११. १५७
 १६११०१२१ १७ ५१६१०११
 ; १६. १५८; १७. १५९;
 २८. १६०; ३२. १०११३२१ ११३
 १६१; ३२. १६१; १६२; ३१.
 ११ १८ १५ १५
 १६२; १२. १६३; १५. १६४; १७. १६५;
 १८. १६६; ६१. १६५ ६८. १५११३२११
 २३१२३

च १.१.८.६०.

चकार १.१.३.११; ११.१०६; ११.१११;
 ५६.१३६; ५८.१५४; ३.७.२६३; १३.
 १५११५११६११०११०११८ २१२१
 १५५११३११२२२२ ४.१. २१२१
 ५११११११११११११ २.१.१७.३८१;
 १८.३६२; ७२.१०६; २.१.१००; ३.
 ३२.१५७; ४.१. १११११; ३.१.३.६; ८.
 २३ २५ २ २३२२ ११.
 १६; १.१६; २०; १३. २३१; ११.

२१६१७ ११११५ २५०.१०५;
 ५१; १३२. १०; २.५०.१०५;
 ३.१३.१३३; १०७.१५३; ४.६७.१७३;
 ४.१.१८. ८१३११११६१११ ११
 २५३; २५५; २.
 ११.२८०; ५.१.१२०.३६९; २.१.
 ३७३; १६.३८१; ३.२८.१०८; ३६.
 ३१३; ४.५७. ५१६१२ ६.१.३९.३१;
 १०.७०; १५. ८१३ १२७.८९; ३.६६.
 १६५; ७.१.३. १११२१ ८.२.३८.१०९;
 १०५.

चकारकरण १.१.३.१३; २.४.१२.१११; ५.
 १.१११.३६६; १२०.३६९.

चकारग्रहण ३.१.३५.१३.

चकारग्रहणसामर्थ्य ७.१.१६.२७३.

चकाराकरण १.१.३.११; २.३.३२.१५७;
 ५.२.१.३७५.

चकारानुरोध ४.१.१८.२५३.

चकारान्त १.३.१.२५५.

चकास (धा.) ३.१.३५. १२१११

चकासाचकार ३.१.३५. १२

चकाधि ८.२.२५. १०३;

चकाद्धि ८.२.२५. ६१७ ५१७
 १०३.

चकास्यग्रहण ३.१.३५. १३.

चकासप्रत्ययात् (न्या.) ३.१.३५. १३

चकासशब्द ३.१.३५. १५११६

चक्रस ६.१.१२.१७.

चक्र (यु. सा.) ३.२.१२३; १२३; १७१.१३५;
 ५.१.२.३३८; ६.१.१२.१७.

चक्रक (पा. श.) १.३.६०.२८६; २८७; ३.
 १.११.७३; ६.१.१३५.१७; ४.१२.११७.

चक्रकप्रसङ्ग ३.१.११.७३; ६.१.१३५.१२;
 ४.१२.११७.

१२१९११९१२१२४ ३६ ७१९
 ६२. १०१९६; ३.१.१४.२५; १९. १६
 ३०; ४.४.६५.३३३.

चतुर्थी २.३.१२.४३६; ३.१.७.१५; २६. ३२.
 चतुर्थी तदर्थार्थबलिहितसुखराक्षितैः (पा.
 सू.) २.१.१.३६०; ३६.३६९; ३.१३.
 १३१९९.

चतुर्थीनिर्देश ४.४.६५.३३३; ५.१.८०.३५९
 १६१७

चतुर्थीमात्र २.१.३६. १६१२०; ५६. ३६०.

चतुर्थीविधान २.३.१३.४६९.

चतुर्थीसमर्थ ३.१.१४.२३; २५.

चतुर्थीसमास २.१.३६. १३१५५.

चतुर्थ्यन्त २.१.३६. ६१११०; ३६९; ३.१३.
 ८१२११३१९९; ३.१.१४. ३६.

चतुर्थ्यन्ता २.१.३६. १५१२०; ११९६१९९.
 ३६९.

चतुर्थ्यर्थ १.३.५५.३६२.

चतुर्थ्येकवचन ७.१.१३.२३५; ११२१४.
 २३६.

चतुर्दशी ५.२.५९.३६६.

चतुर्मात्र २३; ८.२.१०६. ७१२१.

चतुर्मात्र ११११९८१९९; १.१.१. १५११९१९९;
 ५०.१३५; ६.१.८७. १७११८१२२१
 २२

चतुर्मात्रा १८११८; १.१.१. १५११५११९९.

चतुर्मास ५.१.९४.३६९.

चतुर्थितुम् (अ.) ८.२.७८.४३३; ४१४.

चतुर्थितृ ८.२.७८.४३३; ४१४.

चतुष्कण्ठक ८.३.४३.४३३.

चतुष्कपाल ८.३.४३. १६१२१; १०.
 ४३५.

चतुष्करोति ८.३.४३.४३३; ४३५.

चतुष्टयी १९.

म. भा. श. को. ६२

चतुष्पथ २.४.३०.४६०; ५.२.५९.३६६.

चतुष्पाद् २.१.७१.४६०.

चतुष्प्रभृति ४.१.७८. १६११७.

चतुष्प्रभृतिकर्तव्य ४.१.७८.२२५.

चतुस् (अ.) ८.३.४३.४३३.

चत्वारिंशत् (सं. वा.) १.१.७०.१६१; २.
 ६.४.३३९.

चत्वारिंशत्पूली ५.१.५९.३५५.

चत्वारिंशत्प्रभृति ६.३.४९.१६१.

चन (अ.) ८.१.५७.३७९; ६६.३७२.

चनचिद्विगोत्रादितद्धिताम्रेडितेष्वगतेः
 (पा.सू.) ८.१.२७.३७५.

चनस् १.४.६०.३५२.

चनोहित १.४.६०.३५२.

चन्दन २.२.८.४३३.

चन्दनगन्ध २.२.८.४३३.

चन्द्र २.१.५५.३६३; ३६८.

चन्द्रशुक्लभा १.१.६८.१७३.

चन्द्रतारकवत् ३६६.

चन्द्रमस् (ज्यो.) १.२.६०.२३५; ३.२५.
 २६९; २.१.१. १२११३; २९.३६३; ४.२.
 ३. ४५१६३१९६; ६.१.२८.२६; २.
 ४२.१२६; ३.४६.१६०.

चन्द्रमुखी २.१.५५.३६३; ३६८.

चपला २.१.५५.३६३.

चपेटा १.१.१.३५.

चप्रिय ६.२.१.१२९.

चम् (धा.)

आचामति ७.३.७५.३३३.

विचामति ७.३.७५.३३३.

चम (रुद्रसूक्तस्थः 'वाजश्च' इत्यध्यायः) ५.२.
२.३७२; ७.३.७५.३३२.

चमरी (पशु.) २.३.३६.२५६.

चमि (पा. श.) ७.३.३२.३३३.

चम्पकपुट (पृष्पम) २.१.१.२१२२.

चय (प्रत्या.) ८.४.२८.२६५.

चय ३.३.१२६.१५६.

चयन १.१.३.१२२२; ६.१.१.१६; ७७.२२;
९१.७२; ४.१.२८.२२७; ७.१.१०२.
२७७.

चयोग २.१.१.३६३; ३६३.

चर (धा.) ३.१.११.३०.

चरति १.१.७२.२३२३; ३.१.११.
२०; १५.२५; २.१६.२१२; २६.१०२;
४.१.१३.२५०; ५.१.१०.१२१३; ६.३.
५३.१६३; ८६.१७१; ७.३.८.३१९.

चरतः १.२.७३.२५२.

चरन्ति १.२.७३.१३१३३३३३३३; ६.

१.१.२३; ७.३.२२.३२२.

चरसि ५.१.७.१२१३३.

चर्यते ५.१.१२.३६०.

चर्यन्ते ५.१.१२.३६०.

आचरति १.४.२.३११; ३.१.८.१६;
२६.३३; ५.२.१३५.२०१; ६.१.६९.
२९; ७.२.३६.२९२; ९८.३०५.

उच्चारयति १.४.१०९.३५६; २.३.५०.
२६२; ७०.२९२; ३.४.८९.१८५; ६.३.
५९.१६३.

उच्चारयतु २.१.१.३६३; ३.५०.२६२;
७.१.३३.२५३.

उच्चारयेत् ७१७; १.१.१.२६; ५६.
१३५.

उच्चार्यते १.१.६१.१६०; ४.१०९.
३५५; ५.३.५.२०३; ६.३.२५.१५५; ५९.
१६२; ८.१.१.३६३.

उच्चार्यन्ते ३३.

(मा) उच्चीचरम् १.३.१०.२६७.

उपचरन्ति १.३.१२.२७३; ४.३२.
३३०.

उपचर्यते ४.१.१०.२२०; १६३.२६५;
१६५.२६६; २.१.१.३७१.

उपाचरन्ति ४.३.८२.१०११; ६.
१.८३.५५; ७.४.२७.३५१.

उपाचरेत् ४.३.८२.३१३.

प्रचरन्ति १.१.२७.७६; २.१.६९.
२५२५; २.२२.२३२६; ६.१.१.३३२२.

प्रचरेत् १.२.६२.२३२.

विचारयिष्यति १.४.६२.३१२.

विचारयिष्यते ७.३.२२.३२३.

विचार्यते २२; २३; २७; २६;

१.१.२२.१०२; २.६६.२३३; ४.
११०.३५६; ३५७; २.१.६९.२०२; २.
२५.२६८; ३.१.१२.२२२; ६७.५७; ४.१.
१२०.२५८; ५.३.१०.२०२; ७.१.२३.
२३९; ३.२२.३२३; ८.२.८५.११७.

व्यभिचरति १.३.१.५५६६; ६२.
६१६७२०१२०; २.२.२२.११११; २७
५; २८.२२९; ३.१.५.७१; ५.१.५८.
३५३; २.५९.३२६; ९२.३६१; ३९२;
३.२८.२०८.

व्यभिचरन्ति २.३.५०.२२२२.

संचरसि १.३.५२.२६३.

चर ३.३.१०७. ^{१३१३}; ६.३.१.१८२.
 चरङ्ग° (प्र.) ६.३.३५.१५८.
 चरण (ग्रं.) ४.१.६३. ^{१५१९}; ३.१२०.३५९;
 ६.३.८६.१७९.
 चरणसंबन्ध ४.२.१३८.३०१.
 चरणाख्या ५.४.१५४. ^{७११}.
 चरती २.१.५१.३६३.
 चरमोपजात ५.२.४८.३८३.
 चरव्य ५.१.२.३३७; ४.३.३९.
 चराचर २.१.२९.३८८; ६.१.१२.१७; ७.४.
 ५८.३५२.
 चरि° (पा. शा.) ६.१.१२.१७; ३.८६.१७९;
 ३.१.१००.८३; २.१६.१०१.
 चरित ३.१.४०.३८; ४.२.४२.४०६.
 चरितवती १.१.५०.१२३.
 चरु (खा. पे.) ४.२.७.२३; ६.१.९. ^{७१८};
 ३.२८.१५९; ४६.१६९; ४.१००.२१३;
 ८.२.१५.३६६; ३९७; २५. ^{११११}.
 चरुपुरोडाश (य. सा.) ५.१.७२.३५८.
 चरेष्टः (पा. सू.) १.१.४६.११३.
 चर्करीत (पा. शा.) ६.१.६.११.
 चर्करीतान्त ७.४.९२.३५९.
 चर्चागुण ५.१.११९. ^{६७}.
 चर्चापद ^{३३}; ^{३५}.
 चर्चापार ३.१.१३२. ^{११}; २.१.९६.
 चर्त्व (पा. शा.) २.४.५४.४८७; ३.२.५७.
 १०६; १३९.१३२; ६.१.१८५. ^{२३};
 ३.१२४. ^{१८१९}; ४.१९. ^{१३१११६}; ७.
 ४.६१. ^{२३}.

°चर्त्व (पा. शा.) ७.४.६१. ^{३५}; ८.२.६.
^{३९३}; ३८. ^{१६१७}.
 चर्त्वभूत् १.३.१०.२६९; ३.२.१३९. ^{१२१६};
 ६.१.१८५. ^{२२}.
 चर्मतिल ८.२.८.३६३; ३६५.
 चर्मन् १.१.६२. ^{२१२}; २.१.२. ^{२०१२१}; ३.३६.
^{१८}; ५.१.२. ^{५७१०}; ६.४.३. ^{१८२};
 १४४.२२६; ७.१.३९. ^{१६१६१९}; ८.
 २.८.३९३; २।२।६।६।६.
 चर्माधिकार ५.१.२. ^{५६१०}.
 चर्मिन्° ४.१.१५८.२६४.
 चर् (धा.)
 प्रचलति ^{२७}; १.१.५६. ^{२३}; ६.१.
 १. ^{१६}.
 अनुच्यचलत् २.१.४.३७८; २.१८.
 ४९७.
 चलन ३.१.३. ^{२५}; ६.१.१८६. ^{११२}; २.५२.
 १३०.
 चलाचल ६.१.१२.१७.
 °चलि° (पा. शा.) ३.२.१७१. ^{११}; ६.१.
 १२.१७.
 चवर्गान्त ७.२.१०.२८५.
 चषाल (यज्ञो.) १.१.१. ^{१७}; ४.९.३९५; ३.
 १.८५. ^{२२}; ५.१.२. ^{३३८}; १३.३. ^{१७};
 १.३९. ^{१५}.
 चाक्रवर्मण (ग्रं. का.) ६.१.१३०. ^{१३}.
 चाखायितुम् (अ.) ६.४.२२. ^{२०१२६}.
 चाचालि ३.२.१७१. ^{१३५}.
 °चाचलि° ३.२.१७१. ^{१३५}.
 चाटकैर (पक्षि.) ४.१.१२८. ^{२०१२१}.
 चाणाररूप्या ४.२.१०४. ^{१३१२४}.

चाण्डाल ५.४.३६.४३५.
 चाण्डालकि (मा. वि.) ४.१.९७.२५३.
 चातुःशब्द २.२.६७. २२२३; ३.१.४३. ५०
 १५
 चातुर १.१.५७.११८.
 चातुरर्थपर्यन्त ४.२.९२.२१०.
 चातुराश्रम्य ५.१.१२४.३३३.
 चातुर्मासक ५.१.९४.३६९.
 चातुर्मासी ५.१.९४. २१२२; ३६१.
 चातुर्मास्य ५.१.९४.३६०; ३६१.
 चातुर्वर्ष्य ५.१.१२४.३३०.
 चातुर्वर्ष्यादि (ग.) ५.१.१२४.३३०.
 चातुर्वैद्य ५.१.१२४.३३०.
 चातुष्प्राश्य ५.४.३६.४३५.
 °चातुष्प्राश्य° ५.४.३६.४३५.
 चादि (ग.) १.१.३७.२१२; ४४.३३३; २.१.
 १. २३१२; ३६८.
 चादिलोपे विभाषा (पा. सू.) १.१.६०.
 १५९.
 चानश (प्र.) ३.२.८४.११२.
 °चानश° (प्र.) २.३.६९.४६३.
 चाप् (प्र.) १.१.१८.२१०; ४.१.१०.२०३;
 २०३; २५.२१२; ४९.२१०; ७४.२३८;
 ७५. १६१६१९१२०; ७८. २११७.
 चापल ८.१.१२.३६९.
 चाबर्थ ४.१.७८.२३९.
 चायक १.१.३. १२१२; ५०.१३१; ६.१.१२.
 १६; ७७.५३; ९१.७१; ४.१.४८.२१७;
 ७.१.१०२.२७७; २.११५.३१४.
 चारु ३.२.४९.१०३; ४.२.१०४.२६३.
 चारुपर्वन् ४.१.७.२०३; १३.२०३.

चारुवह ६.३.१२२.१७६.
 चार्थ २.१.१.३६३; २.२९.४३०; ४३१;
 ५१९; ३.४.६७. १६१६१२६
 १७८.
 चार्थे द्वन्द्वः (पा. सू.) १.२.६४.२३६; २.१.
 १.३६३; ३७२; २.२४.४२०.
 चार्थसंप्रत्यय २.२.२१.४३३; ४३४.
 चार्म ६.४.१४४.२२६.
 चार्मिकायणि ४.१.१५८.२६३.
 चार्वाघाट ३.२.४९.१०३.
 चार्वाघात ३.२.४९.१०३.
 चालु (प्र.) ५.२.१२२. १८१०.
 चाष (पक्षि.) ४.२.४५.२८०; ३.१५६.३२६.
 चाष° (पक्षि.) ४.२.४५.२८०.
 चाषोपदेश ८.३.६४.४६२.
 चाहलोप एवेत्यवधारणे (पा. सू.) १.१.
 ६०.५५९.
 चि (आदे.) ५.२.३३.३७७.
 चि (धा.) ३.३.५८.१५०.
 चिनोति ३.१.१२३.८६; ३.५८.१५०
 ११०११२११२११३१३१५
 चिगुनः १.१.५.११; ३.१२.२७४; ६.
 १.१५८.१००; १८६.११३.
 चिचाय ६.१.१२.१७; ११.
 चिचयिथ ६.१.१२.१७; ११.
 चिनु ६.१.१३०. १२१२; ४.१०६.
 ३१५.
 अचिनवम् १.१.५.११; ३.१.२६५;
 २.४.४९.४६६; ३.१.४३.६३३; ६.१.९३.
 ७३.
 चिनुः ३.४.१०२.१२५; ७.३.८३.
 ३३५.

२१ ; १००.११ ; १०९.१८ ; १३२.१४ ;
 ३.१०७.१५३ ; ४.१.७८.२३१ ; ९८.२५३
 २२।२३ ; ५.२.४४.३८० ; ३.३६.४१० ;
 ६८.४२१ ; ४.५७.४३७ ; ६.१.१५८.१५ ;
 १०० ; १६३.१०४ ; ७.१.२.२४१.

चैतयति १.३.८८.२१५.

चित १.१.५.५३ ; ८.३.५३.४३८.

चितः (पा. सू.) ४.१.९८.२५३ ; ७.१.२.
 २४१.

चिति ३.३.१२६.१५६.

चित्करण ३.१.९.२० ; ४३. १४।१४. १६।१६ ;
 ४४. १०।१०।१३।१३ १५।१५ ११
 ५१ ; ५२ ; ५३ ; ४.
 १.९८. १८।१८ ; ५.४.५७.४३७ ; ७.१.२.
 २।१६
 २४१.

चित्करणसामर्थ्य ३.१.३. २०।२० ; ४४. १३।
 १३ ; ४.१.९८. १७।१७ ; ६.१.१६१.१०२ ;
 ७.२.७३.३०२ ; ८.२.६.३९१.

चित्त ६.१.१५७.१६.

चित्तवत् १.३.२५.२८१.

चित्ति ६.१.१५७.१६.

चित्पत्नी ६.१.१७४.१०८.

चित्र २.२.२४. ३।४।५।५।५ ; ३.१.२६. १६।
 १६ ; ५.२.९४.३९१.

चित्रगु १.१.२७.८५ ; ५६. १०।१०।१२।१२।
 १३।१३।१३।१३।१४ ; २.१.१९१ ; २.१.
 २०.३८३ ; ५१.३९४ ; ६९.४०४ ; २.२.४.
 ४३५ ३।४।५।५।५।५।६।७।१८।२६ ;
 १।४।५।५।५ १३ ; ४२३ ; ३.१.६।९ ; ४२२ ;
 ५.२.९४.३९१ ; ६.१.१. २३ ; ९३.७४ ;
 ७.१.९०. १२।१९।१९

चित्रगुशब्द २.२.२४. १६।२१.

चित्रङ्ग (घा.) ३.१.१९.२३.

चित्रयति ३.१.१९.२३.

चित्रवासस् १.१.२७.८६.

चित्रा (ज्यो.) १.१.६२. २०।२० ; २.२.२४.
 ४२१ ; ४.३.३४. २२।२३।२३

चित्रा° (ज्यो.) ४.३.३४.३०३.

चित्राकरण ३.१.२६.३५ ; ३.१.५१. १५।१६
 १६४.

चित्त्वत् ६.१.१६३.१०४.

चित्स्वर ३.१.३. २५।२५ ; १।६।१८ ; ५.२.४४.
 ३८० ; ६.१.१८६. २५।२५ ; १११ ; १९२.११४ ;
 २.५२. २३।२३

चिदुत्तर ८.१.४७.३७६.

चिन्तित ५.३.७२.४३२.

चिपिट ५.२.३३.३७७.

चिभाव ७.२.३०.२९०.

चिर° १.१.७०.१८५ ; २.२७.२०४ ; ४.१.०९.
 ३५५ ; ४.३.२३.३०९.

°चिर ४.३.२३.३०९.

चिरण्टी (व. वा.) ४.१.२०.२११.

चिरतरेण (अ.) १.१.७०. १६।१७।१८

चिरन्न ४.३.२३.३०९.

चिरंतन ४.३.२३.३०९.

चिरवद्ध ३.१.२६. १५

चिरम् (अ.) २५ ; २.१.४१. ६।७।१६।१६

चिरहत ३.१.२६. १५

चिरेण (अ.) १.१.७०. १६।१७।१८ ; ५.२.
 ७२.३८७.

चिल्° (प्र.) ५.२.३३.३७७.

चिल्ल ५.२.३३. ११।१२।१३।१३।१३

चीत्कार ३.२.११५.१२०.

घीवर ३.१.१९.२७.

चु (पा. श.) ३९; ६.१.१२२. १२१९; २.५२. १३१७७. १२९.

चु° (पा. श.) १.१.९.६३; ५९.१५७.

चुद् (धा.)

चोदयति १.२.६४.२४०.

चोदयन्ति २.४.६२.४६०; ६.१.६७. ४५.

चोदयिष्यति १.१.५६.१३३; ६३.

१६७; ३.३.२६२; २.२.२०.४३२; ३.२.

१४१.१३३; १५८.१३४; ३.२०.१५७;

४.२.४२.२७९; ६.१.१२.१३; १३.२२; ३२.३०; ७७.५३; ९०.७०; ९१.७३.

चोयते १८१७१९ २१४ १०१११ १५ ; १६ ; १९ ;

३५ ; १.१.३.१४ ; २.४.५.२१६ ; ६.४.

२३१ ; २३७ ; २४३ ; २४४ ; २.१.६०.

४०१ ; ३.१.२.४३६ ; ४.६.२.४१० ; ३.१.

१२.१२ ; ४.१.७.२०३ ; १२.२.१६ ; २.४५ ;

२.९.१.२८८ ; ५.१.२.३३३ ; ६.३.६६.

१५ ; ७.१.३.२१२ ; ९६.२७५.

चोये २.४.६२. १७११२५ १११७ २३३.

चुञ्चुप् (प्र.) १.३.७. १२१७ २३३.

चुप् (धा.)

चोष्यते २.१.३३.३८६; ३.३.११३.

१५५.

°चुपि° (पा. श.) ७.२.१०.३८५.

चुरण्यु ३.१.१३. ५१९.

°चुरादि (ग.) ३.१.९१.७५.

चुरादिणिच् १.३.८८.२९४; २९५; ७.२.२३.

२८५.

चुल् (आदे.) ५.२.३३.३७७.

चुलुम्प° (धा.) ३.१.३५.४८.

चुलुम्पांचकार ३.१.३५.४८.

चुल्ल ५.२.३३.३७७.

चुस्वर ६.१.२२२. १८१२२१ २२ ; ११९ ; २.५२. १२१६१२३१२३ ५६१७७७१२१४ १२९ ; १३० .

चूढा २.२.४.४२४; ५.१.९७.३६२.

चूर्ण° ३.१.९१.७५.

चूर्णिन् ४.४.२३. १४१४१४ ३३० .

चोक्रिय १.१.५७.११९.

चोक्षिय १.१.५७.११९.

चोच्छदितुम् (अ.) ७.२.१०.२८१.

चोच्य १.१.५७.११९.

चेत् (अ.) १; १०; ११; १७१२२ १३ ; १४; १८; २१; २२; २५;

१.१.३.२२; १३; २६७७; ७.५६;

८.६०; ११. ६१७७१५ ६७१५; १९.७२; २०.

७४; २६.२१; २७.२२; ३४.९३; ४३.

३७; ४४.२१; ४५. ६१७११९ १५२;

४६.११३; ५१.१२१ २१२३ १०१५ १२६; १२७;

५६.१३५; २०१२३१२४ १३६७; ५७.१४६

२५; १४७; १४८; १४९; १५०; १५१;

५९.१५६; ६३.१६९; ६५. १६९;

१७०; ६७.१७३; १७५; ६८.१७६;

१७८; ६९.१७९; ७०.१८०; १८१; ७२.

१८३

२.१.१९१; ४.१.२३; १९४; २०. ७१२ २०५;

३१. १९१३; ३९.२१९; २१९४; ४१.

२१५; ४२.२३८; ४३.२१४; ४५.२१६;

४९८; २२०; २२१; २२२; ४८.२२४;

४९.२२५; ६४.२३४; २३५; २३६;

१०१२१ १५११२७ २४० ; २४१ ; ६५.२४७; ६६.

२५८; ६७.२९८; ६८.२९८; १०११०१
 ११११३१५११६ ; ७१.२५०;
 ३१.१.२५६; ७.२६३ ; ९.२६६;
 १०.२६८; २६९; ११.२६३; ८५.२६४;
 ६०.२८५; २८६; ६२.२८०; २८९; ६७.
 ६।६।७।१० १२।१५।२२
 २९१ ; ७८. २९३ ;
 ४.१.३००; ३०१; ३.३१४; २३.
 ३२३; ३२४; २९. १४।१८ १८।१९।
 २३।२५।२६ २६।२७ ३३।३४ ; ५२.३३६; ३३७;
 ५४.३३९; ५५.३३९; ८०.३४५; ९३.
 ३४९; १०९.३५४; ३५६;
 २.१.१.३६३; ३।६; ३०.३६५; ३१.
 ३८६; ३५.३८७; ३६.३८८; ३९.३; ५१.
 ३२२ २।६।१०।१८ १७।१८ १७।१८
 ३९३; ३९४ ; ६०.४०१ ;
 २.४.४१५; २३.४१६; २४.४२४;
 २९.४३०; १६।२७ १०।१६।२।२७
 ४३१; १०।१६।२।२७ ;
 ५।१८।१९ ४३५;
 ३.१.४४३; ७.४४६; ९.४४७; २०.
 ४५३; ४६.४६२; ५०.४६४;
 ४.२६. १२।१९ ४७९; ३५.४६३;
 ४६४; ६२.४६०; ४९६; ८१.४६९;
 ३.१.७.१२; १३; १२.२५ २।८।१२
 २२. २३।२५ ; ३६.४५; ४०.४७; ४३.
 १३ २४।२८ ९।१४ १३।१९।
 ५०; ६७. ५७ ; ५८ ; ८७. ६६
 २२ ; ९२.७६; ९४.७७; २३; १०५.
 १५।१६ ; ११२.७९; ८६; १२५. १६।१९
 १२७.८९;
 २.१.९४; २६.१०१; ५६.१०५;
 १०३.११३; १०९.११६; १२४.१२५;
 ३.१९.१२६; ५८.१५०; १३३. १५९
 २०।२०।२३ १६०; १३६.१६१; १६२;

१३९.१६३; १५६. १६१; १५७.१६५;
 १६१.१६५; १६६; १६३.१६७;
 ४.७७.१८१; १०२.१८६; ११०.
 ६।६।२।१
 ४.१.१.१९१; ३.१९८; १९६; ५४.
 १०।१७ २।६ १३।१४।२५ ; ७९.
 २२२; ७८.२२९; २३२ ; ७९.
 ६।६।१२ २।३३ ; ८३.२३५; २३६; ८६.२३७;
 ८७. १६।२।२२ ; ८९.२४०; ९०.२४२
 २० ; ९३.२४९; १४७. १४।१७
 २६२; १६८.२६४;
 २.१०.२७२; २१.२७५; ४५.२८१;
 १००.२९२; १२४.२९९;
 ३.३.३०३; २४.३०६; ८४.३१३;
 १०१.३१५; १४०.३२३; १५५.३२५;
 १६३.३२७;
 ४.७६.३३३;
 ५.१.१. ४।६।२० ३३६ ; १६.३२६; १९.
 १३।१७।२१ ३।४ ५९. ८।१५ ३।१०।
 ११ ; ७६.३५७; ११५. ११।२२ १।३।६
 ; ७६.३५७; ११५. ३६३; ३६४;
 २.१२.३३३; ४७.३८२; ९४. १३।२२
 ३.१०.४०४; ५५. १५।१५ ६७. १६।२२
 ७४. १५।१६।१७।२२ ;
 ४.६९. २५।२६ १९।२०।२०
 २।३।३।४।५ ;
 ६.१.१. १४ ११।१६ १७ ६।८
 ९. ११।२१ १३ २१ ७
 १०. १३ ; १३; १२.१६; १३.२०;
 १६.२५; ६१.१३; ६५.१५; ६८.४६;
 १२; ६९.२०; ८६.६५; ८७. ६७; १०२.
 ८।२६ ८५ १०३.२४ ४
 ७९; ८०; १०३.२४ ११४.८६;
 ११५. ५।९।१५।१९ १२५.१८; १३५.

६१२ ५
१२; १५; १५८.१५; १६१.१०२;
१६२. २१०।१२ २; २०५. ५।५।७।९।१०
२.११.१२५; ५९. ११।१८; १३६.
१३०; १५३.१३६; १३७; १९७.१३९;
३१.१२५; १०.१३२; १२५; ३५.
१५०; १५२; १५३;
४.१.१७३; ३.१८१; १३.१८२;
१६.१६३; १९.१८५; २२.१९२; १९३;
२३.१९३; १९५; ५२.१९८; ५९.२०१
१९।२३; ५२.२०२; २०३; ५६.२०३;
७५.२०८; ८७.२१०; ११०.२१३; १५९.
२२८; १६३. ११।२१
७.१.१.२३६; ३.२५२; ९.२५०; १५.
२५६; २३.२६६; १५.२६७; ८०.२६९;
८५.२७३; ९६. १।२।६।१३।२३; २७५;
३।१५
२७५;
२.१.२७८; १३.२८०; १०. १५।२६
२६. १३।५
२८९; ३६.२९२; २९३; ३७.२९३;
१२।१३
२९५; ५८.२९७;
३.१.३१६; ५५. १८।२० २।५।१०।१३
३२३; ३२५;
५०. ५।७।१२।२३; ५५. १२।१५।१८
३२९;
२।७।८।१३
३३०; ७८.३३५; ८५.३३६;
४.९.३५७; ६०.५।८ ११।१६
३५५; ६१. ३५५;
८.१.५.३६५; ९.३६७; १८.३७२;
३०.३७५; ५१. ५।१।११।१३।१३
३७७; ७१. ६।१३;
३८१; ७१. ६।१३;
२.५.३८३; ६.३९३; ७.३९५; १९.
२।६।९।१५
३९९; ५२.५०६; ५८.५०८; ५९.
५११; ८३.५१७;
३.७५.५२१; १३.५२५; ३९.५३५;
म. भा. श. को. ६२

५५. ५।११
३६; ५६.५३६; ५९.५३९; ५९.५३९; ५९.५३९;
६१.५३९; ६५. १७।१७
५९.५३९;
१०८.५३९;
४.१.५३९; १५.५३९.
चेतनावत् १.१.५०.१२३; १२५; ३.१.७.
१५।१८
१५; १५; २६.३३; ४.१.२७.२१३;
३.८६. १५।१७
३१३.
चेतनावहुपचार ४.१.२७.२१३.
चेतयमान १.३.८८.२१५.
श्वेतव्य ३.१.९.३३.
चेत् १.१.५०.१२०; १२१; ६.१.१२.१३३; ५५.
३६; ९१.७२; ७५; ४.५८.२००; १५.
२१७.
चेय १.१.२१.७९; ५०.१२१; ३.१.९.७३;
६.१.७९.५५.
चेल ३.१.२६.३६.
चेलराज्यादिस्वर ६.२.१३०. १३।१३
१३५.
चेलु (प्र.) ५.२.१२२.३२२.
चेले श्लोपे: (पा. सू.) १.१.५.५१.
चेष्ट (धा.)
चेष्टते ३८; ५.१.१११.३६६.
चेष्टा १.३.१. २५५; ४.१.०९.३५६; २.१.२.
५३६.
चेष्टित १; ६.१.३७.३२; ८.२.३.३६८.
चेष्टितयुक्ति १.४.५१.३३५.
चेष्टितयुक्ति १.४.५१.३३५.
चे (धा.) ७.२.३०.२९०.
चाचिष्यते ६.४.६२.२०६.
चैप्र (ज्यो.) ३.२.१२६. १२८.
चो: कु: (पा. सू.) १.१.१.३३; ८.२.२२.
५३०.
चांड (दे.) ४.१.१७५.२६९.

°च्चि° (प्र.) १.४.६१.३४३.

च्चिप्रतिषेध ३.१.१२. २१९६; २.५६.१०५.

च्चिविधि ५.४.५०.४३६.

च्चिसदृश ३.१.१२. १६१७

चव्यन्त १.१.१५.७५; ४.७४.३४२; ३४५; २.

१.५९.४००; ३.१.९२.७६; २.५६.१०५

१०१५; ४.२६.१७४.

चव्यन्तकार्य २.१.५९. १७१८.

चव्यर्थ ३.३.१२७.१५७.

चव्यर्थकार्य २.१.५९. १८१८.

चव्यर्थग्रहण १.४.७४.३४२; २.१.५९. १५१६.

२.१.२.३७६; ५२.२२१३३; ३.३६.
५५८; ६२.४६६;

३.१.८. १३१९६१२०१२१२२; १.१५
११.२१; १३. ५१११११; ३४.१३; ४५.

१४.१४९; ७८. ६१; ८४.६४; ८५.६४; १०८.
११११३

८४; १०९.१८; ११८.८७; १२३.
१५; २.१.१६; १५.१००; ६९.१०८;

१०७. ११४; ११५; १३५.१३९;
१३९.१३२; १७१.१३५; ३.३६.१४८;

५८.१५०;
४.१.१. २०१२४२७; ७.२.०३; ३२.

६१७७; ३९.२१६; ४९.२२०; ८५.२३६
२२; ८६. २०१२२३; २.३६. २७७०;

४५.२८०; १०४.२९३; ३.२३.३०५;
१०१. १११३१४; ४.१४०.६३५;

५.१.११८.३६५; ११९.३६८; २.
३९.३७९; ८४. ३६९; १०९.३९७; ३.

५५.४९६; ४.३०.४३४; ३६. ८१३१२२;
११६.४२२;

६.१.६. १५१२२; ७. २३५; ८.१२१
१९ ४५; १३. १०१११; ६०. ११११४;

१३; ३७. १३३; ६०. ११११४;
६१.४१; ७०.१२; ७४. १६१७; ७६.

२१ ५१; ७७. २४२५; ७९. १६१८; ९४.७६;
१०७.२१; १०८.८२; १२७.९०; २.९१.

१३२; १०६.१३३; ११९.१२०; ३.७०.
१११११ १११११२०; १०९.५१६;

१६७; १५. १७२; १०९.५१६;
४.१६. ११२०१२०१२१; २२.१२१; ५२.

२०३; ६४. २०७; ७४.२०९; ७७.
२०९; ८७. १११११; १०६.२१३; १२०.

७.१.१०. ११११११२; २६.२५०;
५६.२६०; ७७.२६८; २.२७.२९०; ३.

४५. ८१११०; ८५.३३७; ८७.३३८;
१०७.३३३; १०९.३५१; ४.३५.३५०;

४८.३५१; ७७.३५१;
८.१.५६.३७३; ७०.३६१; २.८.३९५;

१५. १६१९६; १६. २१८२३; ३३;
३२.४०२; ७०.४१२; १०७.४२२;

१०८. ४२२; ३.१.४२४; १७.४२७;
४.१.४५२; ६१.४६५.

छन्दस (ग्रं.) १.३.१०.२७०; ४.२.६६.
७।८।१६।१७।२०

°छन्दस (ग्रं.) २.४.५.४.४८; ३.२.८.९६;
४.१.१.१११; ३०.२१३; ५२.२२१; ८.२.

१८.३९२.
छन्दसि परेयि (पा. सू.) १.४.८०.३४५.

छन्दसि लुङ्गलिङ्गलितः (पा. सू.) ३.२.
१०७.११५.

छन्दसिरः (पा. सू.) ८.२.१५.३६६.
छन्दस्य ४.४.१४०.३३५; ५.४.३०.४३४.

छन्दोग (वे.) २२; १.१.४८.१३७.
छन्दोअहण ३.२.६९.१०८; ४.३.१०.३१६;

६.४.१०६.२१६; ७.१.१०.२१२.
°छन्दोधीते (पा. सू.) ५.२.८.३८९.

छन्दोब्राह्मणअहण ४.२.४५.२८०; ६६.२८५.
२०

छन्दोर्थ ४.३.१०१. १११; ६.४.७४.२०९; ८.
१.७०.३६१.

छन्दोवत् १.१.१.३७; ४.३. ५१४.
छन्दोवाचन ६.१.७०.२६.

छन्दोविन्यकरण ५.२.१२२.३६३.

छन्दोविषय १.१.६.५५; २.६.११२.

छन्दोविषयत्व १.१.६.५५.

°छान् ७.२.२७.२१०.

छप्रकरण ५.१.१११.३६२; २.५९.३८५.

छप्रसङ्ग ५.१.१. ८१२१७७१२०. ३३६.

छर्द् (धा.)

चिच्छर्दविपति ६.१.९१.७७; ७.४.

८३.३५८.

छविधि ४.२.१२२.२११; १३७.३००.

छविषय ४.२.१०२.२१२; ५.३.१०५.२१९.

°छस् (प्र.) ६.३.३५.१५५.

छाग (पशु.) २.३.६१.२६६.

छाग (मा. वि.) ४.१.१५५.२६३.

°छाग° (मा. वि.) ४.१.१५५.२६३.

छाग्याङ्गि (मा. वि.) ४.१.१५५.२६३.

छाव १.१.७३. १०१३; ४.८२. १७१७८;

२.१.३६.३९०; ३.१३. १७१७९; २०.

४५३; ३७. १५९; ६७. ४६८; ४.३२.

१०१२; ३.१.९२. १८०; ४.१.१८.

२१०; ७८.२२१; २३०; ८९.२४०; ९०.

२३६; २।३।५।८।१।१।७।१।९।२।४.

२१।२।४।२६; १५१.२६२; १६५.२६७;

२।९।१३।१६।१६।१७; २.१०. १२।१२;

३.३.३०३; ४.६.२.३३२; ६.३.३५.

१५५; ७.३.३.३१३.

छादिषेय ५.१.२. ३१७.

छाद्य ४.४.६२.३३३.

°छान्त ४.१.९०.२४३.

छान्दस १.१.५.५५; ५८.१२१; २.१८.२००;

२९.४३२; ३.१.९.२०; ११.२१; १३.

११।१३; २.१०७.११५; ६.१.६.११; ९.

१६; ६५.२३; ७७. ५३; ७९.५५; ४.

२२.१८१; १२८. ११।१२; १३३.२२३;

१४१.२३५; ७.३.८५.३३७; ८.२.२५.

१।१०; १०८. २२।२३

छान्दसत्व ३.१.१३. ११।१२; १५.२५; ४.१.

१.१११; ७.२.१३; ६.४.१४१.२३५; ८.१.

१. २।२४; ५६.३७६.

छापवाद ४.२.१०२.२१२.

छापवादत्व ४.२.१०२.२१२.

छापवादानिवृत्त्यर्थ ४.२.१०२.२१२.

छाया १.२.२८.२०६; ६.१.७२. १६।१६; ७६.

२२।२२

छायान्त २.४.१९.४७७.

छाया बाहुल्ये (पा. सू.) २.४.१९.४७७.

छाति ३.३.१०२.१५३.

छिद् (धा.) ३.२.१७८.१३५.

छिनत्ति १.१.३.४७; ५.५३; ४७.

११२; ७२.१८४; ४.१.३०३; १३.३५६;

२३.३२५; २.३.४०७; ३.१.४३६;

३.१.७८.६०; ८७.६६; ५.१.११९.

२१।२१; ३.७२. ४३३.

छेत्ता १.३.७.२६३.

छिन्धकि ६.४.१०१.२१२.

अच्छिन्त् १.४.१३.३१६.

अच्छिन्नः १.१.६२.१६६; ६.१.६८.

छिन्ध्यात् ३०.

छिन्धुः ६.१.९६.७६.

छिन्धुस्तराम् ८.३.१०१.४४८.

अच्छेत्सीत् १.१.३.३१; २.११.११८;

७.१.५८. २।१५.

छियते १.३.७८.२१३; ४.२३.५१२.

छियेत १.४.२३.३२५.

छेयते १.१.४.५२.

चेच्छि शीति ६.४.८७.२११; ७.४.६५.
३५६.

चेच्छिदिता १.१.५७.१२३; ६.४.४६.
११६; ७.२.१०.२१०.

चेच्छियते ६.१.९५.७१; ४.४६.११६;
७.४.६३.३५८.

चिच्छिस्सति ६.१.९.२३; ७.२.१०.
२२१.

विच्छियेत ४.१.१०८.२५५; ७.२.८.
२२५.

व्यतिच्छेद्यन्ते ३.१.२६.३६.

छिदा ३.३.१०४.१५३.

छिदि (पा. शा.) १.४.२३.३२५; ३.२.१७८.
१३५; ८.२.५८.४१०.

°छिदि (पा. शा.) १.३.१०.२६६.

°छिदि° (पा. शा.) ७.२.१०.२२५.

छिदितुल्य ८.२.५८.४१०.

छिदिवत् ८.२.५८.४१०.

छिन्धा ६.१.९६.७६.

छिन्न १; १.१.५६.१३६; २.६.४.२१७.

छिन्नक ५.४.४.४३०.

छिन्नकतम ५.३.७२.४२५.

छिन्नकतर ५.३.७२.४२५.

छिन्नकतरादि ५.३.७२.४२५.

छिन्नतरक ५.४.४.१३१६.

छिन्नवत् २.१.३२.३८६; ८.२.४२.३२५.

छुप् (धा.)

चोच्छ्रयते ६.१.९१.७१; ७.४.४३.
३५८.

छुद् (धा.)

चच्छ्रदतुः ७.४.८३.३५८.

चच्छ्रदुः ७.४.८३.३५८.

अपचच्छ्रदतुः ६.१.९१.७१.

अपचच्छ्रदुः ६.१.९१.७१.

छे च (पा. सू.) १.१.५७.१२५; ६.१.७७.
५२; ८.२.६.३१३.

छेद् १.३.१.२५२; ४.२३.३२५; ५.१.३८.
३५१; ७.६.३५३.

छेदक ७.२.११७.३२३.

छेदन १.३.१.२५२; ४.२३.३२५; ६.१.९.
१२; ४.५.३६.

छेदादि ५.१.१९.२३२.

छेदादि° ५.१.७६.३५३.

छो (धा.)

अपचच्छुः ६.१.९१.७१.

अवचच्छतुः ७.४.८३.३५८.

अवचच्छुः ७.४.८३.३५८.

ज

ज

जन्

ज (वर्णः) ६.१.१५८. ११२२; २.८२.१३२; ३.१.१२२.

ज० (वर्णः) ६१.

जकार ६.१.१. १२; ३.

जक्षू (धा.) ६.१.६. ११.

अजक्षिप्यन् ३.१.११. १७.

जक्षित्यादि (ग.) ६.१.६. ११.

जगत १.१.२७. ३२; ६.२.१६१; ४.२. १८११९; ८.२.५६. १०९; ३.१.१७८. १३६; ६.४. १२. १८२.

जगती ४.२.५५. २८३.

जगत्यति १.४.२. ३०८.

जगुरिः (वै. शा.) ३.२.१७१. १३३; ६.१.१२. १७; ११. ३५.

जग्ध १.४.५२. ३३७.

०जग्धपर ८.४.४८. ४६२.

जग्धि (आदे.) २.४.३६. ४८२.

जग्धिभाव १.१.५७. १५०.

जग्धिविधि २.४.३६. ४८२.

जग्ध्यादि १.१.५७. १५०; २.४.३५. ३३३; १८११; १७; ४८२.

जग्ध्वा (अ.) ५.१.११९. ३६७.

जग्धिवस् १.२.१८. २००.

जग्धिवस् १.२.१८. २००.

जङ्गम ३.२.१३९. १३२.

जङ्गल ५.१.७७. ३५२; ३५९.

०जङ्गल ५.१.७७. ३५२.

जङ्गलपथ ५.१.७७. ३५२; ३५९.

०जङ्घा० (प्राण्य.) ४.१.६०. २२४.

जागृ (धा.)

जजागार ६.१.८. १५; ७.३.८५. ३३६.

जाज्ञि ३.२.१७१. १३५.

जटा (प्राण्य.) ६.१.४८. ३७.

जटिन् १७; १.१.१. ४२; ४.१.४८. १६१७.

जटिलक १.२.३२. २०११.

जडीकृत ८.२.४८. ४०९.

जतु (प. ना.) १.१.४७. २५११९; ६०. १५२; ३.१.४६. ३१२१; ६.१.६९. ३५; ८५. १३; ११. ७३; ७.१.२०. २१७; ७३. १२१२०; २६७; ७६. २७५; १६. २७६; २७८; २.१०१. ३०९; ३.१२०. ३१३.

०जतु० (प. ना.) ४.१.७१. २२३.

जतू ४.१.७१. २२७.

जन् (धा.)

जायते २३; १.१.२०. १८११९; ५१. ७७७११२; १२६; २.६९. २५०; ३.१.२५८; ४. ३०. ३२९; २.३.६२. ११११५; ३.१.७. १२; १२. २२५; २६. १२; २.१२७. १२९; ४.२५. १७५; ६.१.१९५. १११११२; १५; ४.१६१. २३१; ७.१.९६. २७४; ३. ७९. ३३५.

जायन्ते १०३०३३०.

जायसे ६१०७७१०१; ४३१२५.

उपजायते ११५६१३३; ५७११३;

२६; २४५. २३२३२२५२६२६;

२२०; ३१. १५१६१७१७१९१९;

४५१३३६; २३५११५; ४३२.

३०३; ६१२६.

उपजायन्ते २३५०४६१.

उपजायेत ११३०१२; ३३१३.

१३३.

विजायते ५२१२३७४; ३५५४१३

१८

जनिष्यते ५२३९३७९.

अजनि ३१३०३९.

अजानि ३१३०३९.

जनयति ६४२२१९२.

जनयामि ५४३०४३५.

अजयथः ७४४८३५२.

जनिथे ७२७८३०२.

जिजनिषते ६४४२१९६.

अजलि ११५७१५०.

जन् (घा.) ६४४२१९२२.

जन् (घा.) ७२७८३०२.

जन् ३२६०१०७; ४३६०३१०; ५१.

९२१२४; ३४१; ४३०४३५; ७१.

३९२५७; ८१३०३७५; ६६३७९; २.

१७३१६.

अनकीय ४३६०३१९९.

जन्मत् ११६२१६१; ४२१३०८; ६४.

१४१२४.

जन्मत्यसि १४२३०८.

म. आ. स. को, ६६

जनं जनम् (अ.) ३१३०३९.

जनन ५३५५४१४.

जनन २२२९४३९.

जननादि ३३१३३१६०.

जननी ४४८२३३४.

जनपद ११६३१२१३; ७२१२६; २५२.

२२६; ४११६८२६९; १७०२६९;

२५२२२२; १०४. १११२१३; १२४.

१११११११११३; १३७. १८१२१.

३१२०. १४११५; ८१४. २५१२५; १८.

३५५; ७२३३३.

जनपद ४१५४२३३; २१२४२६९.

जनपद ४३१२३१८.

जनपदग्रहण ४१५४२३३; २४५२२०.

जनपदसमुदाय ४१५४२३३; २४५२२०.

जनपदाबाधि ४२१२४२१९; १३७३३०.

जनपदे (पा. सू.) ११६११६०; ६७.

१३२.

जनधित्रो १२६४२३६.

जनादि ६१११५. ११७११८१९; ४४२.

३१७.

जनादि ७२८४३०४.

जनादि ६३५११३.

जनि (पा. श.) ११३. १२१५१२२२३२४;

३१९७. १२११४; २१७११३५.

जनि (पा. श.) १९७०२३; ३४११६३.

जनि (पा. श.) ३०१७११३५.

जनिता मन्त्रो (पा.सू.) ६४५१२०२.

जनितृ ३४१. ११११५.

जनित्री ३.१.७८.६^{१५}.

जनिवध्योश्च (पा. सू.) ३.१.३०.३^{१७}.

जनिष्यमाण ३.४.१.१६^८.

जनी ४.४.८२.३^{५६१६}.

जनीभाव ४.४.८२.३^{३४}.

जनीयतः (वै. श.) ७.४.३५.३^{२९}.

जनीशब्द ४.४.८२.३^{३४}.

जनुबान्ध ६.३.३.२^{११२१}.

जन्तु २.४.८.४^{७३}.

जन्य ३.१.९७.२^३; ११२.२^३; ४.४.८२.
३^{५६}; ५.४.३०.४^{१५}.

जप् (धा.)
जयति ३.१.२२.३^३.

जपितृ ३.२.१३.२^३.

जभाव १.१.५६.१^{१०}; ६.४.२२.१^७; १^{६६}
११२३१२५.

*जभाव ६.४.२२.१^६.

जमदग्नि (मा. वि.) १.१.४४.१^{०५}.

जम्बू ४ १.१.१४.२^{५३}.

जय २^{०१२७}.

जरती ४.१.७८.२^{३१}.

*जरती ६.२.४२.५^{१६}.

जरद्वृक्ष ४.३.१५६.३^{३३}; ३^{३७}.

जरस् १^३; ७.२.१०१.३^{१४}.
३०९.

*जरस् ७.२.१०१.३^{१५}.

जरस्भाव ७.२.१०१.३^{१६}.

जरित्वा (अ.) ७.२.३७.२^{५४}.

जरीगृहीत ७.२.३७.२^{३३}.

जरीगृहीतम् (अ.) ६.१.१.५.

जरीगृहीतव्य ७.२.३७.२^{३३}.

जरीगृहीतृ ७.२.३७.२^{३३}.

जरीत्वा (अ.) ७.२.३७.२^{५६}.

जर्फरी (वै. श.) २.१.१.३^{३५}.

जल १.१.१.२^{४१२४}.

जलाषाह ८.३.११०.४^{१९}.

जल्प (धा.)
जल्पति १.४.५२.३^{१७}; ३.२.१२३.
१^{१४}.

जल्प ६.४.१.१^{६०}.

व्यतिजल्पन्ति १.३.१५.२^{७६}.

जल्पयति १.४.५२.३^{३७}.

जल्पनिकल्पम् ३.२.१२४.१^{९३}.

जल्पनितराम् ३.२.१२४.१^{१५}; ७.१.
५४.२^{६०}.

जल्पयति ५.३.६८.४^{१७}.

जल्पनिरूपम् ३.२.१२४.१^{१७}.

प्रजल्पनितराम् ६.२.१३९.१^{३६}; ८.१.
७१.३^{६२}.

जल्पतिप्रभृति १.४.५२.३^{३७}.

जल्पित ४.२.१३०.३^{१०}.

जव ३.३.५६.१^{५०}.

जव ३.३.५६.१^{५०}.

जश (प्रत्या.) ८.२.४०.१११११२.
४०५.

जश (प्रत्या.) ८.२.२.३^{६७}.

जस्त्य ३^५; १.१.२५.४^{६६}; ५८.१^{३०}; १^{५२};
६८.१^{७६}; ५.२.५१.३^{३३}; ३.८.४.२^{६६};
६.१.७७.३^५; ५^१; ८.२.८.३^{१५};
१६.३^{६८}; २३.१७१७१८
४०१; २५.४^{०२}

११११३११३१२३ ; ३८.१४१५ ; ४०.
 १०११२ ; ३०.१३.१२५ ; ३०.१३.१२५
 जशभावे (प्र.) ३२; १.१.३४.१३; ३.१३.
 ४२५; ३८.४३२.

जशसोः शिः (पा. सू.) १.१.५५.१३१.
 जस् (प्र.) १.१.३२.१३; १३; ४३.१०१; ५६.
 १३३; ६.१.७०.१६; १६६. १ १२.१६।
 १६।२२ ; १६७. १८।२१।२४ ; ७.१.५०.
 २०।२१ ; २५८; १००. १।२१।२२.
 २५७ ; २५८; १००. ३०२२.

जस् (प्र.) ६.१.१०२.७३; १४।१६।१८।
 ११।२५ ; १६७.१०५.

जस् (प्र.) १.४.१०४.३५१; ७.१.९०.२१२.

जसग्रहण ६.१.१०२.७३; १६६.१०१.

जसः शी (पा. सू.) १.१.५५.१३१.

जसादि ६.१.७०.१६; ७.२.९८.३०७; ३.
 १०९.३५१.

जसि च (पा. सू.) ७.३.१०८.३३०.

जहत् २.१.१.३६५.

जहत्स्वार्था (पा. श.) १.१.१९.७३; २.१.
 १. ७।७।१०।१० ; ६९.४०३.

जहातिश्च (पा. सू.) ६.४.११०.२१३.

जागत ४.२.५५.२८३; ७.२.११७.३५५.

जागरक ७.३.८५.३३५.

जागरयसंतति ३.२.११०.११३.

जागरा ३.३.१०१.१५३.

जागरित १.२.१.१३३; १३३; ७.२.१०.२८३.

जागरितवत् १.२.१.१३३; १३३; ७.२.१०.
 २३३.

जागरितुम् (अ.) ७.२.१०.२८३.

जागरित् ७.२.१०.२८३.

जागति (पा. श.) १.२.१.१३३; १३३; ३.
 ३.१०१.१६३; ७.२.५. २८१ ; २८३
 १५।१६ ; ६७. ३००.

जागर्त्यर्थ ७.२.१०.२८३; ६७.३००.

जागर्या ३.३.१०१.१५३.

जागृ (धा.) १.२.१.१३३.

जागृति ३.१.२२. ३२६; ६.१.८.१५.

जागृतः १.२.१.१३३; १३३.

जाग्रति ६.१.१८८.११३; १९२.
 ११२.

जागृथः १.२.१.१३३; १३३.

जजागार ६.१.१. १२।१४।१७ ; ३.

जागार (वै. श.) ६.१.८.१५.

जागृहि ३.१.२२. २६२६.

अजागः ६.१.६८. ३१.

अजागरुः ७.३.८५.३३६.

अजागरिष्यन् ३.१.९१. ७३.

जागरयति ७.३.८५.३३५.

अजजागरत् ७.४.९३. १९।२१.
 ३५९.

जागृवस् ७.२.६७.३०१; ३.८५.३३३.

जागृवि १.२.४१. १५।१८ ; ६.१.६५. ४५; ७१.
 ५०; ७.३.८५. ३३६.

जागृवि ६.१.६७. ४५।६।८.

जाङ्गलपथिक ५.१.७७. ३५९.

जाग्रत् ३.२.११५. २०।२२.
 १२०.

जाजल ६.४.१४४. २३६.

जाजलिन् ६.४.१४४. २३५; ३३३.

जाण्डार ४.१.१३०. २५९.

जात २.२.१.१. १५ ; २.३.८०. ४५. २०।७।२१।
 १११
 २१ ; ६.२.१३३; २.६.४. २३३; ६.१.२५०;

४.३. १२।२१; २.१.५१.२१६; २.५.१०९
 २५. २।२; २.१०; ३.२.५.१६; ४.१.५२.२२१;
 २.७. १४।१५।२३; ३.२५.३०७; ५.२.३९.
 ३७९; ४.७७.४०; ६.४.४२. १६।१९
 ७.२.८४. ३०४; ३.१०.३२०.

जात° ४.१.११४.२५७.

°जात २.२.५.४०९.

जातमृत्यु ४.२.४३.२८०.

जातवत् ६.४.४२. १६।१९; ७.२.८४. ३०४.

जातसेन (मा. वि.) ४.१.११४.२५७.

जातसेन्य ४.१.११४.२५७.

जाता ४.३.३४.३०७.

जातादि २.१.२४. १६।१९; ४.२.९२. ५।६।८;
 ३.२५. २।२।६।१२।१४; ५.४.७७.४०.

जाति (नै. पा. श.) १.२.५२. ५।५।६।७।९।
 ९।१७।१८।१९; ५८.२३०; ६.४.२२५; २.
 १.६९. १८।२०; ८.१.४. १८।१०।१४.

जाति° (नै. पा. श.) १.२.६४.२२९.

जाति (वै. पा. श.) १.२.४९.२२५; ४.१.
 ३०३; २.१.७१.४०६; ४.१.१४.२०६;
 १५.२.२३; ४८.२१९; ६३. १३।१३।१४।
 १८; ६५.२२६; ९३. ८।९।११; ६.१.६८.
 १०६; ४.१.६३.२३२; ७.३.२८.३२२.

जाति (सा. श.) ४.१.४. ११।१६; १४.२०६;
 १३७.२५९; ५.२.११५. १।५।८।१९;
 ३.५५. १५।१६; ४.१.४; ६.४.१७१.२३३;
 १७२.२३४.

जाति° (वै. पा. श.) २.२.३६.४३७; ४३८.

जातिकालखुखादिभ्योनाच्छादनात् क्तोऽ-

जातिकृत २.२.६. २५।२८; ४।११.

जातिग्रहण १.१.१४.७१; २.४१.२१३; ४.
 १.१५. २०८; २.०९; ६५. २१।२१
 १३७. १८।१८; २५९.

जातिद्वन्द्व १.२.६३.२३२.

जातिनिवृत्त्यर्थ १.२.५२. १३।१३; २।२८.

जातिपरिश्रम ५.३.१३.४२८.

जातिपूर्व ४.१.५२.२२२.

जातिप्रयोग १.२.५२.२२८.

जातिब्राह्मण २.२.६.४११; ५.१.११५.३६३.

जातिरप्राणिनाम् (पा. सू.) १.१.४४. १०६.
 २६; २.४.१२.४७६.

जातिलक्षण ४.१.१५.२०९; ६३. २१।२०;
 १३.२३१; ६.३.३७.१५६.

जातिवाचक ४.१.१४.२०७.

जातिवाचकत्व १.१.१४.७१; २.४१.२१३;
 ४.१.१४.२०७.

जातिविशेषण ४.२.११५.३९८.

जातिशब्द (पा. श.) १९; २०; १.१.७२.
 १८४; २.५८. १७।१७; ४.१.३.३१६; ४.
 १.१४.२०६; ८.१.४.३६५.

जातिस्वर २.१.२४.३८३.

जातिहीन २.२.६. २१।२२; ४।११.

°जातीयर (प्र.) ६.३.३५.१५४.

जातु (अ.) ८.१.७२. १३।१३; ३८३.

जातु° (अ.) ३.३.१४७.१६४.

जातुचित (अ.) १.२.६४.२२९; २.१.१;
 १२।१२; ३६१; ३६४; २.६.४११; ३.१.८.१८
 १७; ८.२.६.३९६.

जातुविशेषण ८.१.४७. ३।३; ३७६.

जिष्णु ३.२.१३१.१३१; १३२.
 जिहीर्षक १.१.५८.१५२; ६.१.११.७२; २२३.
 १३०; ४.४८.२३१.
 जिहीर्षा ५.२.१६.३१५.
 जिहीर्षितुम् (अ.) ३.१.७. १२१९.
 जिहीर्षितृ ६.१.११.७१; ७२.
 जिह्व (वै. श.) ४.२.१०४.२१२.
 जिह्वा (प्राण्य.) १; ५.१.१६.३२३.
 जिह्वाकात्य १.१.७३.९०.
 जिह्वासूलाङ्गुलेभ्यः (पा. सू.) ४.३.३९.
 ३०८.
 °जिह्वामूलीय° (पा. श.) २८; ८.३.३७.
 १२.
 ३१.
 जिह्वायकीयिषति ६.१.३२.३०.
 जीन ६.१.११.७१; ४.१.१७३.
 जीरदासु २८; १.१.४.५१; ५२; ५३; ६.१.६५.
 ११२१२३.
 जीवका ७.३.४५.३२५.
 जीवि (पा. श.) २८; १.१.४. १५१०.
 जीवति° (पा. श.) ४.१.१६५.२६६.
 जीव् (धा.)
 जीवति २८२८ १३१२२
 ५ ; १.४.३. ३१३ ; २.
 १.६०.३०१; १६५.२६८; ५.२.२१.
 ३७१.
 जीवतात् ६.४.१.१८०; ७.३.४५.
 ३२५.
 जीवत् १.३.१२.३७७; ३.१.६७.५६; ४.१.
 १६३.२६५; १६१९.
 २६६.
 जीवतिग्रहण ४.१.१६२.२६६.
 जीवति तु वंश्ये युवा (पा. सू.) ४.१.१६३.
 २६५.

जीवद्वंद्व्य ४.१.८१.२२३; १८.२५२; १६२.
 २६५; १६३.२६६.
 जीवपती ४.१.३२.२१४.
 जीविका १.२.४४. १२१५ २१६; २.२.४.४०३;
 ३१४; ४.२६. १३१३१४
 °जीविका° १.३.३१.२८०; ६.१.१४२.३३.
 जीविकाप्राप्त २.२.४.२०८.
 जीवितपरिमाण ५.१.५८. ११७१८१८
 ३५३.
 जु (धा.) ३.२.१७८. १३६.
 °जु° (धा.) ३.२.१७८. १३६; ६.४.१९.१८६.
 जुगुप्सा १.४.२४.३२६.
 जुगुप्सा° १.४.२४.३२६.
 °जुगुप्सु २.१.३७.३३३.
 जुष (धा.)
 जुषस्व ५.४.३०.४३४.
 जुषोपत् (वै. श.) ७.३.८७.३३८
 २१
 जोषिपत् १.१.२१.७८; ८.३.५९.
 ४४०.
 जुष्ट ३.२.१८०.१३७.
 जुस (प्र.) १.१.३.२६; ४६; ४७; ६. ३५१७
 ५७.१२३; ३.१.१७.७३; ४.११०.१८७
 २१ ७.३.८३. ११६१९६१६ ८५.
 ४१११ ३३६.
 जुसि° (प्र.) १.१.३.२६.
 जुसि गुणः (पा. सू.) १.१.३.२६.
 जुसि च (पा. सू.) ७.३.८३. ११६१९६ ८५.
 ३३६.
 जुसभाष १.१.५७.१२३; ६३.१६८; ३.१.४३.
 ११०११४ १७२६१२६१७२७
 ५० ; ११. ३३.
 ८५. १५१६१७०१२१.२३ ११०.१८७;
 १८४

६.१.१. १८१८१९ ; ५.२४ १०१११
१२१९६१७.२० ; ९.१३.

जुहू (य. सा.) ३.२.१७८. १६१७

जुहोत्यादि (ग.) ६.१.१८६. ११३३.

जुहोत्यादि (ग.) ६.१.१८६. ११३३.

जुह्वत् ३.२.१२६. १२३३.

जू ३.२.१७८. १३३३.

जूत्रश्रोः क्त्व (पा. सू.) ७.२.३७. २११२.

जू (धा.)

जीर्यति ३.१.१०४. २३३ ; २.१७८.
१३३३.

जीर्यन्ति ३.२.२०. ११३३.

जरयति १.२.६४. २३३३.

जरयन्ति ३.२.२०. ११३३.

जे दीर्घाद्वहचः (पा. सू.) ६.१.१५८. १३३.

जे प्रोष्ठपदानाम् (पा. सू.) ७.३.१०१. ३३३०.

जेय १.१.२१. ७११ ; ५०. १३१६ ; ६.१.७९.
१५११

जेञ्ज ७.२.११५. ७११४.

जेह्वयक ४.२.१०४. २१३३.

जेह्वाकात् १.१.७३. ११३०.

ज्ञ ३.२.१. १९३ ; ४.१.१. ११३० ; ६.४.१६३.
२३३३ ; ७.३.३३. ३३३३.

ज्ञपि (पा. शं.) ६.४.५२. ११५१७ ; ७.४.५५.
३३३३.

ज्ञा १.४.२. ३३३३ ; ४.१.१. ११३० ; ६.४.१६३.
२३३३ ; ७.३.३३. ३३३३.

ज्ञा (धा.) १.३.५८. २३३३.

जानाति २११२१ ; ६१६ ; ५१५ ; १.१.
२३.०५ ; २६. ११३५१७ ; २.६४. २३३३.

३.५. २३३३ ; २३५ ; ३.१. २६. ३३३ ; २.१.
१५ ; १२४. १६१२० ; ६.३. १०९. १३३३ ; ७.
३.७९. ३३३५.

जानन्ति १.१.१. १६११८.

जानीमः १.१.४४. १०३३ ; २.१.२०.
३३३३ ; ५.१.११९. ३३३३ ; ७.१.३७. २५३३.

ज्ञास्यामि १.३.१. २५३३ ; ११.२. ३३३३ ; २.
१.५५. ३३३३ ; ४.१.२. ४३३३ ; ३.१.७. १३३३ ;
४.२.५१. २३३३.

अभिजानासि १.१.४४. १६११८ ; ३.२.
११४. ११०११०११५१६

विज्ञास्यामः १.१.१२. ३३३३ ; ४.५. ११३३ ; २.
५०. १३३३ ; ३.६०. २३३३ ; ७.२. २३३३ ; ४.३.
३३३३ ; ५.२. ३३३३ ; ६.३. ३३३३ ; २.१. ५५.
३३३३ ; ३.५. ४३३३ ; ३.१. ९४. ३३३३ ; ६.१.
५०. ३३३३ ; १.४. १३३३ ; ३.६. १६३३ ; ७.२.
३५. २३३३ ; ८.१. १२. ३३३३.

विजानीहि ४.१.४९. २३३०.

विजानाति १.४.५२. ३३३३.

विजानीयात् १.४.३. ३३३३ ; ५१. ३३३३
२६ ; २.१.१. ३३३३ ; ४.३. २. ४३३३ ; ३.३.
१२७. १३३३ ; १३७. १३३३ ; ४.३. ४. ३३३३ ;
१.४. ३३३३ ; ५.१. ३१. ३३३३ ; ८.४. ३३३३ ;
३.२. २. ४३३३ ; ३.५. ४३३३.

जानते १.४.५५. ११५

संजानीते २.३.२२. ४३३३.

प्रतिजानीते २.१.१. १३३३.

ज्ञापयति २५ ; ३३ ; ७१६ ; १३ ; १७
३३ ; ११५११६ ; १.१.३. ५१३३ ; ५.५. ३३ ;
५३ ; ११. ३३३३ ; १.४. ३३३३ ; ७.१. १६. ३३३३ ;
१९. ७३३ ; २०. ३३३ ; २३. ३३३ ; २१. ३३.
३३ ; १३ ; ३९. ३३३ ; १६ ; ४१. ३३३३ ; ५१.

१२६; ५३.१३१; ५५.१३२;
 ५६.१३३; १३४; १३८; १३९; ५७.
 १३९; ५९.१४१; १४५; १४६; ६१.
 १४०; ६२.१४३; १४५; ६५.१४०; ६७.
 १४७; ६८.१४५; १४६; ६९.१४७;
 १४८; ७२.१४४; १४६; ७४.१४३; १८.
 १४९; २७. १२१९६१२० ; ४१. १२१३; ४५.
 २१७; २१८; २१९; २२२; ६३.२३२;
 ६८.२४८; ३१.२५३; २५४; ३.२६२;
 ४.२६२; ७.२६४; ९.२६५; १२.२७५;
 ६२.२८८; ६७.२९३; ७९.२९४; ४.१.
 ३००; २.३०७; ३१०१९६ ; ३.३१२;
 १३.३१६; ३१८; १४.३१८; २१.३२१;
 ३२४; ४२.३३१; ५६.३४०; ८०.३४६;
 ९३.३४८; ९९.३४९; १०४.३५१;
 ३.१.१.३७५; २४.३८३; ३६. ७१६;
 ५१११ ३९०; ५१.३९४; ५६.३९६; ६७.४३२;
 २.३.४०७; ४०८; १९.४१७; २४.४२०;
 ३६.४३८; ३.१३. ११११८ ; ४६.४६१;
 ४.१२.४७६; ३६. १३३१ ; ४९.४७६;
 ६६.४९३; ८२.४९९;
 ३.१.१.२६ ; २. १७ ; ३. ७१० ; ७१११
 १११३३ ; ११६ ; १९.२७७ ; ३०.३८४ ; ३२.
 ४९ ; ३६.४८ ; ४४.५१ ; ६७.६० ; ८३.
 ६६ ; ९१. ७१ ; ९३.७३ ; ९४. ८० ; ९२.
 २.१.१.९६ ; १६.१०१ ; ६१.१०७ ;
 ८३.११४ ; ११८.१२२ ; १४६. १५११८ ;
 १५०.१६४ ; १५८.१६६ ; ३.१०.१७१ ;
 १५.१७३ ; ५८.१७८ ; १७२.१७९ ; ४.२.
 १६९ ; १७० ; ९.१७१ ; ९९.१७३ ; ३७.

१७६; ६७.१७८; १७९; ७७.१८१;
 १०३. २०१३ ; १८६;
 ४.१.१.१८९; ४.२०१; १४.२०५;
 १५.२०८; ४८.२१८; ५४.२२३; ८३.
 २३५; २३६; ८७.२३८; ८९.२४०; ९०.
 १९ ; १०४.२५४; १३०.२५९; १३३.
 २५९; १५१.२६२; १६५.२६८; १७७.
 १०११३ ; २.९.२७४; ४२.२७६; ४५.
 २१०११२ ; ९२.२९१; १००.२९२;
 ३.२४.३०६; १०४.३१६; १४०.३२५;
 ५.१.१. १९१२२ ; १९. १०१७ ; २०.
 १४१२० ; २४.३४७; ११६.३६४; ११८.
 ३६५; १२१. ४६५११० ; ३.४.३७८;
 १२.३७३; ३९.३७८; ४०.३७९; ५८.
 ३८५; १४.३९५; १७.३९८; ३९६; ३.
 ५.४३३; ६०. १५१७ ; ६७.४९३; ६८.
 ४२२; ४.१४.४३२;
 ६.१.२. १० ; ५. १६ ; १२. २६ ; १६.
 २६ ; ३७. १३११ ५१७ ; ४५. ११ ; ३५.
 ३६ ; ६८. ७ ; ७७. १३ ; ८४. ५६ ; ८५.
 ६३ ; ८६. १९ ; १०२. ५१९ ; ७५ ; १०८.
 ६७ ; १२५. १६ ; १५८. १७१ ; १००;
 १६७. १०५ ; १७२. १०७ ; १८५. ११० ;
 १८६. ११६ ; १९२. १३१७ ; २०४. ११६
 १५१८ ; २२३. २१२३ ; २.१.१२०; ४९.
 १२६; ५२.१३१; १४३.१३६; १९७.
 १९०; ३.१०.१३५; ५०.१६२; ११६.
 १७२; १३८.१७७; ४.१६.१९४; २१.
 १९८; १९६; ४२.१९७; १९१; ४६.
 १९९; ८७.२११; १२०. १२१९ ; १२१.

२१९; १३२.२३; १५३.२१२; १६०.
 १७१२२; १७२.२३५; १७४.२३९;
 ७.१.१.२३३; २.३१९; २१.२३३;
 २८.२५१; २५२; ३७.२५५; २५६; ७३.
 २६७; १६.२७३; २७६ २.१७.२८७;
 २३.२८६; ४४.२९६; १८.३०५; १०२.
 ३०९; ३१०; १०७.३१३; ११४.३१३;
 ११७.३१५; ३८.३१९; १४.३२१; १५.
 १६१२२; ४४.३२५; ४५.३२५; ५६.
 ३३१; ७९.३३५; ८५.३३५; ८६.३३७
 २२; ३३८; ४.१.३३५; ३३१७; २.३३६;
 २७.३३९; ८२.३५७; ८३.३५८; ७७.
 ३५६; ९३.३६०;
 ८.१.१.३६९; ३६५; १७.७१४
 ३७३; २.३.३८३; ६.३९८; ७.१४१८
 ११.३९६; ५६.४१०; ६२.४१३; ८०.
 ४१३; ३.३४. १५१३३; ४३१; ३९.४३३;
 ४१.४३५; ४५.४३६; ५९.४३७; ४३१;
 ११०.४३९; ४.१.४५२; १४.४५७; ४०.
 ४६३; ४१.४६३.

अजिज्ञापत् ७.४.९३.३६०.

आज्ञापयति १.१.४७.११९; ५.१.

११९.३६३; ६.१.२.७.

जिज्ञापयिषति १.१.६५.१७१.

ज्ञाप्यते १.१.५.५५; ५९.१५६; २.
 ३२.२०३; ३.४.२६३; ४.१४.३१९; २.
 २.३.४०७; ४०८; १९.४१७; ४.६६.
 ४१३; ३.४.६७.१७९; २.१५०.१३५; ४.
 १.४.२०५; ८३.२३६; ९०.२३१; १६५.
 २६८; २.४५.२८१; ३.२४.३०६; ५.१.

म. भा. श. को ६५

१९.३१३; ३.६७.४१९; ६.१.३७.३३३;
 ८६.६६; १९२.११९; ३.५०.१६२; ४.
 १२०.२१९; ७.३.१४.३६१; ४.२.३५६;
 ८.३.३४.४३०.

ज्ञापिषति १.२.९.१९०; १९७; ७.४.
 ५५.३५२.

अनुजिज्ञासते १.३.५८.२१५.

संज्ञायते २.३.१८.४५२.

ज्ञायते ८१८; १२१२६; १५; १०१५
 १.१.१.२३१२; ४.५२; ७.५६; ११.
 ६६; २८.९०; ३४.२१; ३६.१६; ४४.
 १०३; ४५. १६१७१८; ४६. १९१२०
 ५९. १५६; २.२७.२२३; ३२. ११
 १५; ३३. ५११११३; ५८.२३७; ६४.
 १२१५१२०१२२; ६९.२५०; ३.१.२५९;
 २५५; २५६; ९.२६५; २६६; १०.२७१;
 ११.२७२; ५८. २१३२; ६२.२८७; ६३.
 २८९; ४.२३.३३५; ३३६;
 २.१.३५.३१७; ३.१.४३३; ९.४१७;
 ४४८;

३.१.७.१५; ३३.१२; ८७.६७;
 ६३; २.११०.१५८; १३५.१३१; ३.
 १३३.१५९; १६०; ४.१.१६३;

४.१.९३.२६७; २३८; २.४. २३२५
 ७०.२६७; ४.९.३२९;

५.१.५९.३५५; ९७.३६२; २.९.
 ३७३; १७.३९५; ३.५५.४३३; ६६.
 ४१६;

६.१.१.१०; ९. १९१२०; ७७.५३;
 १०२.७३; ११३.८५; १५८.९९; १६८.

२३०; १०२८५; २६२३६; ३५२१९;
 ३७२१३; ६२२१९; ३१३१६; ४४
 १८१९१२०
 ३२३; ७७३३५; ८३. १०१५;
 ४.१०.३३३; ८३.३३५;
 ८.१.१.१११२३२२२६; ११३
 ३६३
 ; ३६३; ४.३६५; १२.३६९; ७१-
 ३८३; २.०.३८९; १५.३१६; ४२.१७७
 ११२०; ८०.४१४; ८२.४१५; १०६.
 ४२१; ३.१३.४२५; ३४.४३३; ६५.
 ४२२; ११.४१८; ४.३.४५८; १४.४५८;
 १६.४५८; २०.४५९; २८. ११०१२
 ३५.४६६; ३८.४६३.

विज्ञायन्ते २.१.१.३६५.

विज्ञायते १.१.२३.८९; २७.८९; ३८.
 १३; ४४.१०३; ५२.१३०; ५६.१३३;
 १३४; ५७.१४३; २.४३.२१५; ६४.
 २३३; ३.७.२६४; ११.२७३;
 १२.२७५; ८८.२१५; ४.२.३०७; २३.
 ३२४; ८३.३१६;

२.१.१.३६९; ४.३७८; ५.३७८; ३०.
 ३८५; २.६.४१३; २०.४१८; २१.४३४;
 ३.१.१.३; १२.७६; ३.१९.११५; २०.
 ११७; १३५.१६१; ४.२६. १७४; १७५;
 ७९.१८२; १०२.१८६; ११०.१८७;

४.१.५४.२२२; २२३; २.७२.२८७;
 ४.८२.३३४;

५.१.२३.३३६; ११८.३६५; २.४९.
 ३३३; ३.५८.४१७; ६०.४१७; ६८.४२१;

६.१.६०.१३; ६१.१९; ६८.४६; ८०.
 ५४.१५८.९८; १५९.१०१; १६९.१०७;

२२२.११९; २.३६.१२६; ५०.१२९;
 ८०.१३३; ३.३४.१५०; १०९.१७६;
 ४.२२.१२५; ४९.२०१; १२१.२१३;

७.१.२७.२५१; २.२.२७९; ३.२७९;

८.२८२; १०.२८५; ३५.२२९; ३७.
 २२३; २२४; ६७.३००; ११.३०५;
 ११७.३१७;

८.१.१८.३७३; २.१.३८६; ३.६१.
 ४१९.

विज्ञास्यते १.१.७.२१; १४.७७; २०.
 १९१२०; २७.८८; ४५.११२; ५०.१२१;

५६.१३६; ५७.१४५; ६३.१६८; २.११.
 १९८; ३२.२०९; ४८.२२४; ३.१.२५४;
 ३.२६१; ११.२७३; १२.२७५; ४८.
 २६३; ५४.२८३; ४.२९.३२९; ४२.३३१;
 १०९.३५५;

२.१.१.३७०; १६.३८८; ४०.३२१;
 ५१.३९३; २.२४.४२२; २९.४३४; ३८.
 ४३८; ३.६९.४६९; ४.३५.४६४;

३.१.१२.२२; ४३.५०; १४.७८; ८०;
 २.८३.११०; ८४.१११; १०२.११३;
 ११५.१२०; ३.१९.१२२;

४.१.१५.२०८; ४.९०.३३५;

५.१.९६.३६१; ११८.३६५; २.४५.
 ३८१; ३.५५.४१३;

६.१.५.२९; १०; ४५.३५; ७१.५५;
 ७९.५४; १३५.१९; १४५.१५; १५८.१००;

१७७. १११; २.४२.१२६; ३.३४.१५३;
 ५९.१६४; ६६.१६५; ८२.१७१; ४.३.

१८९; १३.१८३; २२.१८७; ४९.२०२;
 ६२.२०५; ७८.२०८; १२१.२१६;
 ७.१.१.२३६; २.१३; १२.२.१.१;
 १८.२१; ३.५०.३२८; ८५.३३६;
 ८.१.१२.३६९; २.२५.४०३; ३.३४.
 १११; १३०; १०८.४४९.

विज्ञायि २.२.२०.४१८; ३.४.११०.

१८७.

मा विज्ञायि ५.३.५८.४१३; ६.१.६०.
 १३।१९; ८०.५५; २.८०.१३९; ८.३.
 ६१.४४९.

ज्ञाननोर्जा (पा. सू.) ७.३.७६.३३५.

ज्ञाति १.१.३५.९३.

ज्ञातुम् (अ.) १; २.४.६२.२६२; ८.३.७२.
 ४४३.

ज्ञान १।६।१९।२।६।२।६; २।२।५।९; १८
 २९.३२३; २.२.१०.१७।१७
 ६।७; १९६; ६.१.४९.७।७; ८.४.५८.

ज्ञानार्थ ६.१.४९.३६.

ज्ञापक (पा. श.) १२ १५।२।७।२८; २ ११
 ८।१८।२२; १ १२ १८।२२ २७
 १३; १.१.३. ६।१२।१६।१६।२२ १६।१९
 ५.५.४; ११. ८।७.३; १८.७.२; १९.७.३;
 २३.२.३; ६।६।७।८; ५१.१.२.३; ५६.
 १.४; १.३.३; ५७.१.२.७; ५९.१.५.५; १.५.५;
 ६३.१.६.७; ६८.१.७.६; ६९.१.७.३; ७२.
 १.८.३; १.६.६; २.४. १८।१९।२०।२१
 ; १८.

१४।१५।१५।१८।२२; १४।१७।७।२१
 ३२. २३।२५; ३३. ६।१।१०।१२।१४
 २१०; ४५.
 २१७; ३.१.२.५.४; १२.२.७.३; ४.२.३.१.०;
 १३.३.१.७; ५.४.३.३.९; ५६.३.१.०; ८०.
 ७।१०
 ३.४.६;

२.१.३.६. ८।१.८; ३.६.०; २.३.६.४.३.८;
 ३.४.६.४.६.९; ४.९. १.७.१.६;

३.१.२. १.६; ३. १.१ ९।१.३ २०; १.९.
 २.६; ३.६. ४.५; ४.४.५.१; ५.६; ८.३.
 ६.६; ६.५; ९.५.१.१; २.१.१.६.७; ८.३.१.१.०
 १.६; १.१.८.१.२.१; ४.२.१.६.९; १.७.०; ९.
 १.७.३; ६.७.१.७.८; ७.९. १.८.२; १.०.३.
 १.८.६;

४.१.४.८.२.१.८; ८.७.२.३.५; ९.०.२.४.३;
 १८।२।२।३।२।४।२।४; १६५. ९।१.३।१.४।
 १५।१५।१६; २.४.५. १।१.२; ९.२.६।८;
 १००.२.१.३; ३.२.४. ५।१.१
 १०.४.३.१.६; १.४.०.३.२.३.३;
 ५.१.२.४. १.३।१.३; १.१.८.३.६.५; २.
 ९.४. १.१.७।२.०; ३.५.४.०.३;

६.१.५. १.८; १.२. १।२।७; १.६.२.४; ३.७.
 १.४।१.८।२.०; ४.५. ८।१.४ ५।९; ६.८.४.६;
 ७.७.१.३; ८.५.६.३; ८.६. १.८.२.१; १.०.२.
 १.७.२.०।२.१; १.५.८. १.७.२; १.६.७.१.०.५;
 १.६.८.१.०.६; १.८.५.१.१.०; १.८.६.१.१.३;
 २.१. २.१.२.२; ५.२. ६।८।९; ३.१.०.१.४.५;
 ४.४.२. १.५।१.९; ४.६.१.६.९; १.२.०.२.१.८;
 ७.१.१. १.३।१.८।१.८; २. ४।१.७; ३.७.
 २.५.६; ५.४. १.०।१.३।१.९; २.८.२.६.२;
 ६.७. १.२.४; ९.८.३.०.६; १.०.२.३.०.९; ३.१.५;

१०७.३१३; ३.१.३१७; १५.३२१; ८६.
 ३३८; ४.१.३४५; १२.३५३;
 ८.१.१.३६१; १८.३७२; ४७.
 ३७६; २.६.३९०; ३.९.१; ७.३.९१; १०८.
 ४२३; ३.३.४.३३०; ५९.४३९; ४.१.
 ४.९३.

ज्ञापकसाध्य २.१.२४.३३३; ३.४.६७.१७३;
 ५.१.१९.३१३; ३९.३३३.

ज्ञापकार्य १.१.३.३३३; ११.३३; २.४.५.२१८;
 ४.१.४.३१८; ३१९; २.२.३.४०६; ४.
 ६६.४१३; ३.१.३६.४५; ८३.६३; २.
 ६१.१०३; १४६.१३३; ३.१०.१४१; ४.
 ६७.१७९; ५.१.२०.३१५; २.९७.३१५
 २२; ६.१.१६.२३; ३७.३१; २०.४.११६;
 ७.१.२.२१२; २.८.२८२; १०.३१०; ३.
 ८.३१५; १.४.३२१; ४.८३.३५८.

ज्ञापन (पा. शा.) १.१.११.६६; १.४.७१; १९.
 ७३; ५५.१३२; ६८.१३५; २.४१.२१३;
 ६३.२३२; ६८.२४८; ३.१.२५३; ६७.
 २६२; ४.१.४.३१५; २१.३२१; ४२.
 ३३१; १३.३४८;

२.१.२४.३३३; ५६.३१९; ६७.४०२;
 २.३.४०६; ४०८; १९.४१७; ४.३६.
 ४८४; ४९.४८६; ६६.४१५;
 ३.१.८३.६३; २.१.९६; ६१.१०७;
 १५०.१३४; १५८.१३४; ३.९८.१५०;
 ४.९.१७१; १९.१७२; ६७.१७९;
 ४.१.४.२०१; १.४.२०५; ८३.२३५;
 २३६; १०.४.२५३; १३०.२५९; २.९.
 २७४; ४२.२७९;

५.१.१.३३३; १९.३१३; २०.३१५
 २१; ११६.३६६; १२१.३७०; २.५८.
 ३८५; ३.६८.४२२; ४.१.४.४३२;
 ६.१.८.४.५०; १०८.८२; १७२.१०७;
 १९२.१४१८; २०.४.१११; २.४९.१२८;
 ३.११६.१७२; ४.८७.२११; १३२.२३३;
 १६०.२३८; १७२.२३४; १७४.२३६;
 ७.१.७३.२६७; २.१७.२३७; २३.
 २८८; ९८.३०५; ३.८.३१६; १.४.३२१;
 १५.१६.२४; ५६.३३१; ७९.३३५; ४.२.
 ३४६; २७.३११; ७७.३१५; ८३.३५८;
 ८.३.११०.४१८; ४.१.४.४५७.

ज्ञापनार्थ ६.१.१०८.३३; १७२.१०७.

ज्ञापयितुम् (अ.) ४.२.४५.२११.

ज्ञापित ३.४.३७.१७६.

ज्ञाप्य १.४.१.४.३१८; ३.१.८३.६३; २.६१.
 १०७; १४६.१३३; ३.१०.१४१;
 ४.६७.१७९; ४.३.२.४.३०६; ५.१.
 २०.३१५; ६.१.१०८.३३; १७२.१०७;
 २०.४.११६; ७.३.८.३११; ४.९३.३५८.

ज्ञाप्यमान २.३.१३.४१४.

ज्ञाश्रुस्मृद्दशां सनः (पा. सू.) १.३.६२.२८८.

ज्ञेय १९.१२१.

ज्ञौदन १.४.२.३३.२४.

ज्ञौदनीयति १.४.२.३०६.

जुज्ञौदनीयिष्यति १.४.२.३०६.

ज्य ६.४.१६०.१५१७२०.

ज्या (घा.) १.१.४.५१२; ५३; ७.३.५७

३३१.

जिज्यन्तुः ७.३.५७.३३१.

जिज्युः ७.३.५७.३३१.

°ज्या° (धा.) ३.३.९५.१५२; ६.१.७७.२५.

ज्यानि ३.३.९५.१५२.

ज्यायस् ^{२०} ५; १.१.९.६३; ३६. ^{२२} १३; ३९.
^{७८} १७; ५६. ^{२३} १३५; ^{२३} १३९; ५९. ^{६६} १५७;
 ७२. ^{१९} १९९; ७३. ^{१९} १९०; ४.५०.३३३;
 २.१.२. ^{१६} ३७५; ६९. ^{४०} ३; २.३४.
 ४३७; ६२. ^{१९} १९; ८५. ^{५०} ०; ३.१.७.
 १६१६; ३६. ^{२१} १२१; ९८. ^{२५} ४; ५.१.
 ११५. ^{७८} ३६४; ६.४.१६०. ^{१६} २३०; ८.२.
 २३. ^{१२} ४०१.

ज्येष्ठ १.१.२१. ^{२७} ३१.

ज्येष्ठ° ६.४.१२०.२१८.

ज्योतिर्निमित्त ४.१.३.११७.

ज्योतिर्वत् १.४.२९.३२२.

ज्योतिष ६.३.७९.१७०.

ज्योतिस् १.१.४७. ^{२१} १५; ५०. ^{१४} १६१६;
 २.६३. ^{१६} २३१८; ३.४०. ^{२२} २२; २.३.३.
 १६१९; ४.१.३. ^{१४} १७५; ५.१.११९.
 ३६६; ७.३.४६. ^{२०} ३२५.

ज्योतिस्° ४.१.३.११७.

ज्योत्स्नादि ५.२.१०३.३२७.

ज्यौत्स्न ५.२.१०३.३२७.

ज्वर (रो.) १.१.५९.१५६; ६.१.३२-३३.
 ३०.

ज्वरति (पा. श.) ३.२.१७८.१३६.

ज्वरत्वरस्त्रिव्यविमवामुपधायाश्च (पा. सू.)
 ६.१.८४. ^{१३} १२०; ४.१९. ^{१७} १८५.

ज्वरनिमित्त (रो.) १.१.५९.१५६; ६.१.
 ३२-३३.३०.

ज्वरस्त्रिव्यविमवामुपधायाश्च (न्या.) ६.१°
 ८४. ^{२१} ५६.

ज्वल् (धा.)

ज्वलति ^{१६} २.

ज्वलिष्यन्ति १.४.२३.३२५.

प्रज्वलयति २.६.३. ^{१७} ४४.

आभिज्वलयति १.१.४९. ^९ ११९; २.१.
 १.३५९; ८.३.३७. ^{१९} ३१९.

आभिप्रज्वलयति २.१.१.३५९.

ज्वलनक्रिया १.४.२३.३२५.

झ

झ

झिनिदेश

झ ७.१.३.२३३.
 झकार २२।२३।२३।२३।२५।२६ ; १।१।१।३
 झकारविशेषण ७.१.३. १६।१७ ; ६.२.१६.
 झय् (प्रत्या.) ८.३.३९.२३९.
 झयः (पा. सू.) ८.२.१.३६६.
 झयः पदान्तात् (पा. सू.) ८.३.२९.२३९.
 झयो होऽन्यतरस्याम् (पा. सू.) १.१.५०.
 १२०.
 झर् (प्रत्या.) ३३; ८.४.६५. १२।१४
 झरो झारे सवर्णे (पा. सू.) ३३; १.१.१०.
 १।२३; १
 ६४; ६५.
 झल् (प्रत्या.) १.२.११. १।१४; ६.१.९. २२
 १०२. १२।१२ ; ४.१९. १६३; ४२. २०।
 २१।२२ ; १०१. २१३; ७.१.१. २३६;
 २४०; १२. १।१०; ७२. १।१११
 १०७. ३१२; ८.२.६. ३५२; २२. ४००;
 २३. ६।६; ३८. १।२।४ ; ४०. ११।११।
 १२
 °झल् (प्रत्या.) ६.४.१९. १६६; १०१. २१३.
 झलचोनुम्विधि ७.१.७२. २६३.
 झलन्त ७.१.१. २३६.
 झलादि १.१.५६. १३९; २.११. १६८; १८. १६९;
 ६.४.१९. १६३; ४२. ११।१५।१९ .

झलादिप्रकरण १.१.५६. १३९.
 झलाश्रय ६.१.१. १२; ९. १७.
 झलो झलि (पा. सू.) १२; ३६; १.१.६९.
 १२०; ८.२.१. ३६५; २२. ४००.
 झलग्रहण १७।१७ ; १.२.१८. १६।१७।१८।२०।
 २२ ; ३.२.१. १. १३३; ६.१.१७७. १५।
 १६ ; ४.१९. १६३; ४२. ११।१६।१८।२०।
 २२ ; ७.१.१. १५।२२ ; २३६; २४०; ७२.
 २३।२४
 २६४.
 झलजाति ७.१.७२. १२।१२.
 झलपर १.१.४७. १।१६.
 झल्युपोत्तमम् (पा. सू.) ६.१.१६६. १०४; ८.
 २.२. ३६७.
 झलक्षण ३.१.४४. १५; ५३; ६.४.२२. १।१७;
 ७.१.७२. २६३; ५।५।६।८।१२।१६ .
 झषन्त ८.२.३८. १७।१८ ; २।४
 ४०४; ४०५.
 झषन्तथोर्धोऽधः (पा. सू.) ७.४.४६. ३५०.
 झादेश ७.१.३. २४१; ६. १३।१३।१९ .
 झि (प्र.) १.१.५७. १२३; ३.१.९१. ७३; ६.१.
 १. १८; ५. १०.
 झिग्रहण ६.१.५. १६.
 झिनिदेश १.१.६८. १७३.

ज

ज

ज्यादि

ज (प्र.) ४.२.१०४. ^{१२२३}२९३.

ज° (प्र.) ४.१.८५.२३६. ^{१४}

जकार ^{२०१२२१२४२७}३५ ; १.१.१.३३३; ३.१. ^{१४}४.१.३३३; २.६०.१०७; ४.१.९८.२५३ ^{११११}१५१८.

जकारानुरोध ४.१.९८.२५३.

जिह्विदा ३.२.१०२.११३. ^{११}

जित् (पा. श.) १.१.३. ^{३७}३७; ३.९.२६६; ३. ^७१.३.९; ४.१.७८.३३१; ३.१५५.३२४.

°जित् (पा. श.) १.३.७२. ^{१८१८१२३१२४}२९२.

जित्° (पा. श.) ४.१.१.११४.

जित्° १.१.३. ^{३७}३७; ६०.१५५; ६३.१६५; ^{१६६}१६६; ३.३.२६२; ३.१.३. ^{८८१११}९ ; ^{३०३३}३०३३; १२२.८७; २.५८.१०६; ४.१. ^{१०११४}१०११४; ७८.२३१; ९८. ^{११६१२४}२५३ ; ^{२५४}२५४; १५०.२६१; ३.१२७.३१९;

६.१.२०४. ^{४५११२}११६; ७.२.११५. ^{३१४}३१४; ३.१.३१६; ५४. ^{११११११२१८}३२९ ; ३३०; ४.१०.३३७; ^{११२१७}३४८.

जिमिदा (धा.) ३.२.१०२. ^{११११४}११३.

जित्करण (पा. श.) ४.१.९८. ^{१८११८}२५३.

जित्करणसामर्थ्य ४.१.९८.२५३.

जिनत्यादिर्नित्यम् (पा. सू.) १.१.२१.७६; ४.१३.३१७; ३.१.३. ^{१६}६; ७; ६.१. ^{२०४.११६}२२३.१३०.

ज्य (प्र.) ४.१.९८. ^{३१४}२५४; ३.६०.३११; ८४. ^{३१३}३१३; ५.१.२.३३७; ६.३.३४.१५२.

°ज्य (प्र.) ४.१.२.३३७.

ज्यङ् (प्र.) ४.१.१७०. ^{१६१७१२२२२}२६९.

ज्यङ्° (प्र.) ४.१.१७०.२६९.

ज्यप्रकरण ४.३.५८.३१०.

ज्यवचन ४.१.९८. ^{५१८}२५४.

ज्यादि ५.४.७.४. ^{१५}३१.

दू (वर्णः) २७.

द° (वर्णः) १.१.४६.११३; ११३.

द° (वर्णः) १.१.८.६०.

द (प्र.) ३.२.१४. १११७; ४६. १०३; १०४;
७७.१०९.

द° (प्र.) ४.३.३४.३०८.

दकार° १.१.४६.११३.

दच् (प्र.) २.१.५१. ३१५; ५.४.१३.४११.

दप्रतिषेधार्थं ३.२.७८.१०९.

दा (प्र.) २.४.३२.४९१; ८.२.३.३२३; ३८.३
३१३.

दाङ् (प्र. हा.) १.२.४८.२३३.

दाङ्ग्रहण १.२.४८.२३३; ३.११.२७३.

दादेश १.१.३९.९८; ७.३.१२०.३३३; ८.२.
३. २३३३३३; ३८.

दाप् (प्र.) १.२.४८.२३३; २.४.२६.४७८;

३.१.३. २१; १०; १३.७७; ४.१.१.११६;

०१२; ३.११६; २००; ४८. ३३३३३३३३;

५५५; ७८. २३१; ५.३.५५.४१४; ७.

१.१. २३७; १.२.३.५१.६१.७७.

; ३३.३५३; २.१.०२.३१०; १०६.

३११; ३.११९. ३४३.

दाप् (प्र.) २.४.२६.४७९.

दाप्प्रतिषेधार्थं ७.१.३३.२५३; २.१.०२.३१०.

दावन्त २.१.५२.३१६.

दाक्षभावाथं ७.१.०२.३१०.

न. भा. श. को. ६६

दासादे २.२.४२.४३३; ३.१.९३.७७; ४.१.

१. ५६१५१६१८; १६३७१९;

२०१२४ ९१५१२०१२१२३.; ७८.२३१

१९८; १९९; ७८.२३१

१०; ५.३.५५. २१४; ७४. १५१६

दाकुत्पति ४.१.१०.२०३.

दावृत्ति (पा. सू.) ४.१.१.१२३.

दाव्यहण ७.१.१.२३८.

दाव्विधि १.१.३९.११; ४.१.७८.२३१.

दाव्विषय १.१.२७.११.

दाव्विषय १.१.२७. १११५.

दाव्विषयत्व १.१.२७.०९.

दा (पा. श.) १६; २.४.८५.५०१; ३.१.९३.

७३; ५.३.७२.४३३; ८.२.१६.३९७; ८२.

४१५; ४१६; ८६.४१८; ९०.४१९.

दा (पा. श.) १.२.५३.२२९; ४.२३.३२३.

दाग्रहण ८.२.८२. २११३; ८१.४१९.

दाठल् (प्र.) ५.१.२५. ३१७.

दात् (पा. श.) १.१.४६.११३; १५१; ६९.

२०१२१२२; २.४.४९.४८६; ८५.४१९;

३.१.९१.७३; ४.७९. ९११३१३११४

१४१५१५१५१५१६१११२४; १२३; ५.

१.२३.३२७; ६.१.९१.७३; ४.१.९. ११२;

४.१.३२.२२३; ७.१.१. २१२३.

दात् (पा. श.) १.१.५२. १३०; ५.१.

२३.३२९.

दात् (पा. श.) ७.१.१.२३७.

दित् (पा. श.) १-१-६९-१७७; ६-१-९१-७३.

दित आत्मनेपदानां ढरे (पा. सू.) १-१-२१-७२.

दित्करण १-१-४६-११३; ११४; ५-१-२३-११३; ७-१-१-२३७.

दित्करण ७-१-१-१११-१११-२३७.

दित्करणसामर्थ्ये ५-१-२३-३२६; ३२७.

दित्त्वं ६-४-६२-२०५.

दित्संज्ञा ३-१-९१-७३.

दिलोप (पा. श.) १-१-३-१३; ५७-१-२२;

१४६; २-४-८५-११९१११; ३-१-२५-२३; ३-१-२४-२३; ३१; ४-१-१-१९३;

१३-२०४; ८५-२३६; ८५-२३६; २३६; ६-१-६१-१११; २-१-१७-१४०;

४-२-१-१३; १३५-२२४; १४४-२२७;

१६१-२३१; १६३-३१५११-२०१२११

२११२५१२५; २३३; १७१-२३३; ७-१-

२३३; १७१-२३३; ७-१-

३०-१-११३; ३३-२५३; २-१०२-११०

३; ३-४-३१६; ३१६.

दिलोप (पा. श.) ६-४-१३५-२२४; ८-२-१६-३९८.

दिलोप (पा. श.) ६-४-१३५-२२४.

दिलोप (पा. श.) ६-४-१५५-२३०.

दिलोपवचन ७-१-३३-२५३.

दिलोपार्थ ६-४-१५५-२३०.

दिसंज्ञ ८-२-८३-४१६.

दिसंज्ञक १-१-५०-१२४; ८-२-८३-४१६.

दु १-१-९-६३; ५९-१५७.

दुपदि (धा.) १-३-७-२६४.

देन ६-१-१०८-१११३.

ढरे २-४-८५-५००.

ढरेत्व २-४-८५-४९९; ६१७-५००.

ढरेधिधि २-४-८५-४९९.

दन्त्य (प्र.) ४-२-१०४-२१५.

दन्त्य (प्र.) ४-२-१०४-२१५.

ठ

ठ (प्र.) ७-३-५०-३२६.

ठक् (प्र.) १-१-५८-१५३; ७२-१-८५; ४-१-८३-३३६; ९०-२-३३; २-३६-११६; ६०-२-८४; १०४-१५१५-६६६; ३-३९-२०१-३३; ४-१-३२९.

ठक् (प्र.) १-१-५८-१५३; ६-३-३५-१५५.

ठकार ६-१-६४-११११२१; ७-३-५०-३२६-२११२२.

ठकार १-१-९-६२.

ठक्छसोश्च (वा.) १-१-५८-१५३.

ठक्प्रकरण ४-२-२-२७१; ४-१-३२९.

ठगधिकार ४-४-९-३२६.

ठगादि ५-१-१९-१११३१३; ३२५.

ठग्रहण ६-३-३५-१५५.

ठग्रहण ५-३-८३-१२५.

ठञ् (प्र.) ५-०-११६-४४२; ६-१-८५-१००.

ठञ्जिधान ६.१.८५.६०.

ठञ् (प्र.) ४.२.१०४.२१३; २१४; १२।२२
८।१०।१३।१३।१५।१७।१८ ८।८।११।
१२।१३; ३.४. १०।१२।१४ १३।१५
५.१.१.३३६; ९. २३।२३।२७; १२.३११;
११३.३६२; ११४.३६३.

ठञ्° (प्र.) ४.२.१०४. ११।२०।२४।२५;
१३।१४ ८।८।११।१५।२४ २।४.५.
२१४;

°ठञ् (प्र.) ४.२.१०४.२१३.

ठञ्जादि ४.२.१०४.२१४.

ठञ्प्रकरण ४.२.३५.२७७; ५.१.११३.३६२;
११४.३६३.

ठञ्विधि १.१.७२.१२६; ५.१.२०.३१५.

ठन् (प्र.) १७; २४; २.१.६९.४०४; ५.१.
११४.३६३; ८.२.६.३१२.

°ठन् (प्र.) ५.२.८५.३१९; १७. ६।६।१५।२१
११५.३१८.

ठन्प्रकरण ५.१.४८.३५२.

ठाजादिवचन १.४.१८.३२०; ५.३.८४.४२६.

ठादेश ७.३.५०. २।४।१२.

ठित् ३.४.७९.१२६; ६.४.१९. १२।१२।१५.
१८५.



ड (वर्णः) ८.३.५६.४३८.

ड° ७.३.१०७.३४०.

ड (प्र.) २१; १.१.३. १२।१५।२६; ७२.१२३;
१२३; ३.२.३.१६; १५.१००; ३८.१०३;
४८. ११।१३।१४ ३.१२५.१५६; ५.१.
५८.३५४; २.४५.३१०; ३.४३.४११;
६.१.१२३.८७; ८.३.३८.४३२.

°ड (प्र.) १.१.९.६१.

डः सि धुट् (पा. सू.) ६.१.६४.३२; ८.२.६.
३१३.

डकार ४.१.९.२७४; ६.१.६९.३२; ७.१.२५.
२५०.

डकारान्त १.१.६८.१७६.

डङ्प्रकरण २.१.१.३७४; ५.४.७३.४३१.

डङ् (प्र.) ४.१.३६.२१२; ५.२.३७.३७८; ४९.
३२४. . .

डङ्ग्रहण ५.२.४९.३८४.

°डतम (प्र.) ८.१.१२.३७०; ६६.३७९.

डतमच् (प्र.) ५.३.९३.४२८.

°डतर (प्र.) ८.१.१२.३७०.

डतर° (प्र.) ८.१.१२.३७०; ६६.३७९.

डतरादि (प्र.) १.१.२७.१७; ८।८; ६.१.
६९.३६; १५।१६।१८ ३४; ७.१.२५.
२५०.

डतरादिभ्यः पञ्चभ्यः (पा. सू.) १.१.२७.
८८.

डति (प्र.) १.१.२३. २४।२६; २५.२१; ५.१.
२२. १०।१३.
२४.

°डति (प्र.) १.१.२३.८०; १७.

डतिग्रहण १.१.२५.८१.

डति च (पा. सू.) १.१.२५.१३.

डत्यर्थ १.१.२३.११.

डत्व ६.३.१०९.१७१^{१९}
 डप्रकरण ३.२.४८.१०३.^{७१४}
 डर (प्र.) ३.३.१२५.१५६.
 डवचन (प्र.) १.१.३.४३.
 डविधान ५.२.४५.३३३.
 डस (प्र.) ३.२.७१.१०८.^{११७}
 डा (प्र.) २.४.८५.^{१६१६१६१६१६१६१७१}
 १७१७१९१२१२१
 डा° (प्र.) १.३.१०.२६८; २६९; २.४.८५.
 १७१९१९१२२ ५६१७८१९१९१९८१
 १८२४ २३१५६१८१९०१९०
 ; ५०२ ; ३.४.
 ७९.१८३; ५.२.३९.^{२११५५} ३७८; ३७९.
 डाच् (प्र.) ३.१.१२.६१२; ५.४.५७.४३७; ६.
 १.९९.५६; ८.१.१२.३७०.
 °डाच् (प्र.) १.४.६१.३१३; ३.१.१२.२२;
 १३.२१.
 डाजन्त ३.१.१२.२२.
 डाप् (प्र.) ४.१.१३.^{१०११२१२३ १३१९६.२४}
 डाप्° (प्र.) ४.१.७.२०३; १३.^{१५ १४१८१३८१}
 १९१२१
 डाबुभाभ्यामन्यतरस्याम् (पा. सू.) ४.१.१.
 ११२; ७.२.०३.
 डामहच् (प्र.) ४.२.३६.२७६.
 डाम्भिहृ ५.१.११९.^{२०१२११२२} ३६७
 डाम्भिहृत्व ५.१.११९.^{१११२१} ३६७
 डाविकार २.४.८५.५०१.^{२१८}
 डित् (पा. श.) १.१.३.४३; २.४.८५.५०१;
 ३.२.३८.१०३; ४.१.१५.२०८; २.७.

१.१.२२ १.२.३१७
 २७३; ९.२.७४; ३६.२७८; ६.१.
 ६९.२८; ४.१.२.२२५; ७.१.२५.२५०;
 ३.११९.३४३.
 डित्करण १.१.३.^{१२१२१९३१९३} ५३.१३१;
 ६.१.६९.२४२.
 डित्करणसामर्थ्य २.४.८५.५०१.^{१३}
 डित्थ ५.१.११९.^{२०१२१२२} ३६७
 डित्थता ५.१.११९.३६७.
 डित्थत्व ५.१.११९.३६७.^{१९१३१}
 डित्थादि ५.१.११९.३६७.
 डित्च्छाब्द ६.१.६९.३६७.
 डिति (प्र.) ५.१.९४.^{७१९१२१} ३६०; ५.२.३७.
 १३७.
 डिमच् (प्र.) ४.३.२३.३०४.
 डियाच् (प्र.) ७.१.३९.२५६.
 °डियाच्° (प्र.) ७.१.३९.२५६.
 °डी° (धा.) ७.२.१०.२५.
 डुप्रकरण ३.२.१८.०.१३३.
 °डुलच् (प्र.) ४.२.३६.२७५.
 डली (प्राथि.) १.२.६७.२८८; ६८.२१६; ६.३.
 ३४.१५२; १५३.
 डसंज्ञा १.४.१.३०४.
 डतुप् ६.१.२२२.११९.
 ड
 ड्यण् (प्र.) ४.१.१६८.२६१.
 ड्रच् (प्र.) १.२.६४.२४५; ४.१.३.११८.
 ड्रच् (प्र.) ५.१.२४.३४७; ९४.३६०.^{११२१}

१४१७७ ; ४.८२. ७।८।१०।१० ; ४.१.
 १४७. ८।११।२०।२३ ; १५०. १२।१७
 १२७. ३१।१ ; ३२० ; ६.१.६५. १२।१३ ;
 ८.३.२९. ८।१.

णकार° ६.१.१. १६ ; ४.१२०. २१७.

णकारग्रहण ८.३.५५. ४३७.

णकारलोप १.१.२०. ७६.

णकारीयति १५।१५
 ३२.

णञ् (प्र.) ३.३.४३. १३९.

णचः स्त्रियामञ् (पा सू.) ५.३.६७. ४१३.

णजग्रहण ३.३.२०. १३६ ; ४.१.१५. १०।१०.

णत्व (पा. श.) ११।१४ ; २१।२२ ; २६ ; १.
 १.९. २२।२३ ; २७. २।१२।१५।१६ ; ३१ ; ८३ ;

४७. २२।२२।२५ ; ५८. ६।७ ; २.५१.

२२ ; ४.६०. १२।१३।२१ ८।८ ; ३४३ ; ६५.

३४४ ; २.४.५४. ४८७ ; ४.१.२७. २१६ ;

४८. ८।१११ ; ६.१.१३. १०।११ ; ६५.

१४।१५ ; ४३ ; ८५. १७ ; ७.१.७२. १।२।२।२१ ;

८.१.१. ३६४ ; २.१. ३८६ ; ६. २५।२४ ;

३.२९. १५।१६ ; ४.१. ३२९ ; ३.४.२९ ; ४.१.

३।५।१५।१८ ; २.४५२ ; १०।२३।२५ ; ३.

४५४ ; २।६ ; ११. ४५६ ; १३. १६।२१ ;

१४. १०।११ ; १५. ४५८ ; २१. ४६० ; २८.

१६।१६ ; २९. ४६० ; ३२. ४६१ ;

४६२.

णत्व (पा. श.) १.१.५८. १६५ ; ४.६०.

३४३ ; ३४३ ; ६५. ३४३ ; २.१.२. ३७६ ;

८.२. १९. १३।१९ ; २१. ४०० ; ३.२९.

४२३ ; ४.१५. ४५८.

णत्व° ८.२.६. ३१३.

णत्वप्रतिषेध ८.४.३१. ४६३.

णत्वप्राप्ति ८.४.३. ४५४.

णत्वाभाव ८.४.३. ४५५.

णम् (धा.)

प्रणमति ८.४.१४. ४५७.

णमुल् (प्र.) ३.४.२६. १२।१५।१७।२० ; ३७.

१७६.

णमुल् (प्र.) ६.३.१०२. ७६ ; ६.४.९३.

२१२ ; ७.१.६९. २६३ ; ७०. २६३.

णमुल्पर (प्र.) ३.१.३०. २१।२२।२२।२३।

२३ ; ६.४.९३. १९।२०।२१।२१।२२ ;

२१३.

णमुत्वचन ३.४.३७. १७६.

णमुल्विधान ३.४.३७. १७६.

णल् (आदे.) १.३.३. २६२ ; ९. २२।२४ ; २६५ ;

२.४. ८१. १६। १७।१८। २१ ; ३.१. ३६.

४२ ; ४. ७७. १२३ ; ८. १. ८३ ; ७. ३. ८५.

६।१३ ; ३३६.

णल्° (आदे.) १. ३. ९. ३६३.

णल् (आदे.) ७. ३. ३३. १८।१९।२० ; ८५.

३३५.

णल्° (आदे.) ७. ३. ८५. ३३६.

णलादि १. ३. ९. २६५ ; १०. २६८ ; २६९ ; ३. १.

९१. ७३.

णलौत्व ६. १. १०८. १७।१७.

णत्वचनसामर्थ्य १. २. ४१. २१३.

णस् (प्र.) ४. २. ४३. २६०.

णह (धा.)

सिनस्यते १. ४. ३२. ३३९.

णि (प्र.) १. १. ५७. १३।३ ; ५८. १०।११।१२ ;

५९. १५६ ; ३. ६७. २९० ; ५।६।६।७ ; २१२ ; ८८. ३।७।१।११० ; ३. १. २६ ; ११ ; ३०. २१।२२।२२ ; १०।११ ; ६ ; ३२ ; ३०. ३६ ; ८९. ७० ; ६.

१.१.५; ३२.३३.११२; ४०.३७; ७०.
 १९; ४.२२.१८९; १३१४; २४.१९५;
 ५१.२०२; ५२.२०३; ५५.२०३; ५६.
 २८५; ६२.२०६; ८९.२१२; ९३.२१२;
 ३३३३; १५५.२३०; ७.४.१.३४
 १४१४; ३४५; ९३.३६१; ८.२.२१.
 ३९९.

णि० (प्र.) १.१.३.१३२०; ३.६२.११११
 ६७.१७; ३.१.४.३१५; ८९.७०; ६.
 ४.४८.२००; ७.२.३.२२०; ४.१.३२५.

०णि (प्र.) ८.३.६१.१०११; ११७.४५०.

०णि० (प्र.) ३.१.४.५५; ८९.७०; ६.१.
 ९१.७१.

णिग्रहण ६.४.४८.२००; ७.२.२६.८१०१४;
 ३.१२०.३२४; ४.१.३६४; ६७.३५६; ८.
 ४.३०.४६१.

०णिग्रहण ८.३.६१.४४१.

णिङ् (प्र.) १.१.३०.३८; ३९
 २६

णिङान्त (प्र.) ३.१.३०.३५५.

णिङादेश (पा. शा.) १.१.६३.१६९; ६.४.
 ६२.२०७.

णिच् (प्र.) १.१.५८.१६४; ३.६२.७१०; ३.
 १.५.११; २६.७१११८; ३१७.०१८
 २०.१६२६.५१११३१७; ३०.३५५
 ; ११.३३५; ३.४३.१३९;
 ७.२.२३.२८८; २७.२८९; ४.१.३४५;
 ९३.३६०.

णिचश्च (पा. सू.) १.४.५३.३३५.

णिस्रकरण ७.३.३७.३२३.

०णिजी० (धा.) ७.२.१०.२८५.

णिजग्रहण ३.३.२०.१४६.

णिज्ज्यवहित ३.१.३०.३६.

णित् (पा. शा.) १६; १.१.३.४८; ३.९.२६४;
 २६६; ३.१.२.१४१७; २५.३०; ३४.
 ४५; ६६.३९; ४.८.२.१०१२; ६.१.१७.
 २६; ७.१.९०.२७२.

०णित् १.१.३.२३७; ६०.१५५; ३.१.३०.
 ३३; ४.१.९८.२५३; ३.१२७.३१९; ७.२.
 ११५.३१४; ३.१.३१६; ५४.११११
 १२१९८; ३३०; ४.१०.३२७; १२३७.
 १७१७१८१८

णित्करण ३.१.३०.३८; ४.१.
 ४७.१०१९०; १५०.१४१४; ३.१२७.
 ३१९; ७.२.११५.३१२.

णित्करणसामर्थ्य ३.१.३०.१५११५; ७.२.
 ११५.३१४.

णित्कार्य ७.१.९०.२७९; २७२.

णित्त्वचचम ७.१.९०.२७२.

णित्त्र (पा. शा.) १.१.४७.११६; ५६.
 १३१४; ३.४.२.१२३; ७.१.९०.
 २७२; २७२.

णित्व० (पा. शा.) १.१.५६.१४५; ७.१.१.
 २३६.

०णित्व० (पा. शा.) १.१.५६.१४५; ६.१.९३.
 ७३.

णित्ग्रहण १.३.९.२६५.

णित्त्वचन ७.१.९०.२७२.

णित्त्वत् ७.१.९०.३७२.

०णित्त्वत्तिसिद्ध ८.१.३०.३७५.

णिति (प्र.) ३.२.८७.११२; ४.२.१०.२१३
 १३; ५.२.१३५.४१; ६.३.८६.१७१.

०णिनिं (प्र.) १-३-१०-२६^{११}

णिन्यन्त ३-२-८०-१०९

णिनिवाधि ३-२-७८-१०९

णिलुक ३-३-२०-११^३; ६-१-१२-१७; ७-४-
६५-३५^५; ११-५-५१-७८

णिलोप १-१-५७-११^३; ५८-१५३; २-९-
२-१-२-६-२-६ १-१-३-१-७
३०-३२; ४-४-२९-३३^२; ६-१-१-२-५-१
६-६-७; ९-१-६-१-२-१-७; ९-१-७-१; ४-२-२-
१-८-२; ४-६-१-८; १-६-९; ४-८-२-०-०
१-८-२-०-१-२-२-२-४ ५-२-२-०-२-२;
६-२-२-०-६; ७-२-२-७-२-८-९; ४-१-
३-५; ५-५-३-५-२

णिलोप (पा. श.) ७-२-२७-२२^१; २९०

०णिलोप (पा. श.) १-१-५८-१५^१

०णिलोप (पा. श.) १-१-५९-१५^७; ६-१-
१-२-१-३

णिलोपार्थ ७-२-२६-२२^७

णिदिधि ३-१-२५-३०

णिन्यपेत ६-४-९३-२१^२

णिस्व (धा.)
निस्वे ८-३-५८-४३^३

०णु (धा.) ७-२-१०-२२^२

णुवद्भाव ३-१-३६-१२

णेरणौ (पा. सू.) १-४-५३-३३^{१५}

णेरानिठि (पा. सू.) ३-१-३०-३८; ६-१-१-
४-२-२-१-२-९; ६-२-३-०-६

णोर्विभाषा (पा. सू.) ८-४-३०-४६^१; ३२-४-६-२

णो नः (पा. सू.) ६-१-१३-२३

णोपदेश ६-१-६५-१६^{१३}; ८-४-१-४-५७
१-१-१-२-२-२-२
५५८

णौ चङ्चुपधाया ह्रस्वः (पा. सू.) १-१-५१-
१-२-९; २-२-७-२-०-९; ७-३-१-०-९-३-५-१

ण्ड १-३-१-६

ण्य (प्र.) ४-१-९०-२४^३; ११२-२-५^३; ११४

७-८-१९ १-०-१-१-१-२-१-२-१-३-१-४-१-५
१-५-३ १-७-१-९-१-२-०; १-७-० १-६-१-८-१-२-२-१
२-३-२-३; ५-१-९-४-३-६-१

०ण्य (प्र.) ४-१-९०-५-१-६

०ण्य (प्र.) ४-१-१-७-०-२-६-९

ण्यक्षत्रिद्वार्षजितो यूनि लुमणिजः (पा. सू.)
१-२-४-१-२-१-२

ण्यत् (प्र.) २-४-३-५ ७ ७ १-३-१-५-१-९-६; ३-१-
९-४-७-३; ९-७ ३-३-१-४-८-१-९; १-०-९-१-६
१-६ ३-३; १-१-२-२-६; १-२-२-२-७; १-२-३-
१-२-१-२-२-२-३ १-४ ७ १-२-४-८-८; १-२-५-
१-२-२ १-२
८-१; १-३-१-९-०

ण्यद्ग्रहण ४-१-१-५-२-०-८

ण्यद्विधि ३-१-१-२-३-२-२; २-३; ८-२

ण्यद्विधिप्रसङ्ग २-४-३-५-४-२-४

ण्यधिक ७-२-२-६-१-१-१-३; ३-५-६-३-३-१

ण्यन्त १-४-५-१-३-३-५; ३-६-७-२-९-०; १-३-१-४-
८-८-२-२-९; २-९-५; ४-१-२-२-९; ६-४-५-२-
२-३; ७-२-२-६-२-८-९; ३-५-६-३-३-१;
६-७-३-५-६; ४-९-३-३-६-०; ८-३-६-५-
४-३-३; १-०-८-४-४-९; ४-३-०-४-६-१; ३-२-
४-६-५; ३-४-४-६-२

०ण्यन्त ८-३-६-१-४-४-१

ण्यन्तविशेषण १-३-८-८-२-६-५

ण्यप्रतिषेध ७-३-६-६-३-३-१

ण्यर्थ ८-३-१-०-८-४-४-१

ण्यवचन ४-१-१-५-३-२-६-२

ण्यदि ४-१-८-५ १-०-१-२-१-७-२-१-५

ण्वुल (प्र.) १-१-५-६-१-३-६; १-३-९; ३-१-९-५-
१-१-१-३-१-३; १-३-२-९-१; २-१-४-६-१-३-३ ७-८-१
१-१-१-२-१-३-१-६ ३-१-० १-०-१-१-१-१-३-१
२-४-२-५ १-२-१-१-६ १-२-१ १-०-८-१-५-४; ७-३-
५-४-३-२-९

ण्वुल (प्र.) ३-१-९-४-१-४-१-९ ७-३; २-१-१-५-
१-३; ३-९-५-१-५-२

२० ; ५८.२२९; २३०; ६०.२३९; ६५.
 ३।८।१।१।२।१ २।३।१।१।२।०।२।१।
 २२ ; २३७; २३८; २३९; २४०; २४१; २४२; २४३
 १९ ; २४६; २४७; २४८; २४९; २५०
 ७ ; २५१; २५२; २५३; २५४; २५५; २५६; २५७; २५८; २५९; २६०
 २५७; ७।७।८; २.२६०; ३.२६१; २।९।२
 १०।१६ ; ७.२६५; ९. २।२।२।३ ; १५।
 २५ ; १०.२६७; २।२।३।२।५ ; ३।९।१।५।
 १८।२।१।२।३।२।५ २।५।६।८।१।१।१।३।१।६।
 १८।२० ; ११.२७२; १०।२० ; १२.२७३;
 २०।२।२।२२ ५।७।८।१।१।२।५।२।५ ; २७७
 १७ ; ११।१।२।१।२।१।२।१।२।०।२।१।
 २८।३; ५५.२८३; ५५.२८५; ६०.२८६
 २५.२५ ; ६२. १२।१५ ; ६३. २८९; ६५.
 २९०; ६७.२९१; ७२.२९२; २९३; ७८.
 २५।२।५ ; ७९. २।८।१६ ; ८८.२९५; ४७.१.
 १६।१९।१९ ५।१५।२६ ८।१८।२७ ;
 ७।५६ १५ ३००; ३०१; २.३०५; ३।१०;
 ३.३१६; १७.३१९; २१. ५।१२।३।६।१९।
 २० ; २३.३२३; ८।२।०।२५ ३।५।२५ ;
 ३.६६; २५. ३.२७८; २५.३.२७९; ३.२८०;
 २६.३२८; २७. २.२।२।३ ; २८.३.२९९; २९.
 ३.३९; ३२.३३०; ५२. ३.३३१; ५९.
 ३.३३२; ५०.३.३३३; ५१.३.३३६; ५६.३.३४०;
 ६०.३.३४३; ७५.३.३४६; ९३.३.३४८; १०८.
 १८।१९।२।१ २।५।१५ २।२।१०।२।५ ;
 २।७।९ ; ११०.३.५६६; २।९।१।३ ३।६६;
 २.१.१. ९।१५।१९ २।२।२५ १।३ ;
 ३।२० ६।१८।१९ ७ १८।२।२।२।५ ;
 ३.७९; ३.७९; ३.७९; ३.७९; ३.७९;
 ३.७९; ३.७९; ३.७९; ३.७९; ३.७९;
 ३.७९; ३.७९; ३.७९; ३.७९; ३.७९;
 ३.७९; ३.७९; ३.७९; ३.७९; ३.७९;
 ३.७९; ३.७९; ३.७९; ३.७९; ३.७९;

२२ ; १५।१६ ; ७।१।२।२
 ; २०. ३.८२; २५. ३.८३ ; ३०.
 ३.८५; ३५.३.८७; ३६.३.८८; ३.८९;
 ३.९१ ; ५३.३.९३; ५७.३.९५; ५५.
 ३.९७; ३.९८; ५७. २०।२।१।२.३ ; ५८.
 ५११ ; ६०.५०१; ६९.५०३; ५०५; २.
 ५।१५ ; ५.५०९; ६. १२।१८ ; १५।२।५।
 ३. ५०८; ५.५०९; ६. ५१० ; ५११;
 २६।२८ ५।८ ६।१२।१२ ; २५
 ; ५१२; ११. ६।१२।१५ ; १५.५१५;
 २०. २८।२१ ; २५.१० १६।२।५ ३।६।८
 २०. ५१८; २५.५२०; ५२१; ५२२;
 १०।१२ ५१३ ; १२ २५.५२७ ७।१२
 ५२३; ५२५; ५२६; २५.५२७ ; ५२८;
 २८.५२९; २७.५२९; ५३०; २९. ९।१६
 २६ १।५।१३ ; ३०.५३५; ३५.५३९;
 ५३३; ५३५; ३०.५३५; ३५.५३९;
 २।११ ३.५५७; ३५.५३७; ३५.५३७ ; ५१३;
 ५।१७ ५३३ ; ७.५३६; ८.५३६; ९. १५।१६।
 ५३२; ७.५३६; ८.५३६; ९. ५३७
 २१ ३।३।८ ; १२. १७।२।१ ; १३.५३६
 ; ५३८; १२. ५३८; १३.५३८;
 १७.५५६; १८.५५२; १९. १८।२।०।२.३ ;
 १ ५५३; २०.५५३; २८. १२।२.३ १५
 ३५. २१।२।१ ; ३७.५५९; ५२. १३।१५
 ५५. २१।२२ ; ५६.५६१; ५०. १९।२।०।
 ५५. ५५९; ५६.५६१; ५०. ५६३
 २३ १।५।६।८।२।५।२।५ ; ६५.३।५।७
 ; ५।६।८।१।१।३।१।३।१।८।१।२।७
 ; ७१.
 ५७६; ४७.१.५७२; १०.५७५; १२. १।११
 १६.५७७; २६.५७८; ५७९; ३२. ५।६९;
 ३३.५८२; ३५.५८३; ५८५; ५६.५८८;
 ६२. १५।२२ ; ८५. १८।१५।१५।१९।२२ ;
 ३. १५.२३ ; ३. २.१० ; १०।१६
 ३. ५।६।८।१।१६।१७ १२ ; ७.१२; १५।
 ५।१५ ८ १५ २।१० ; २५ ५
 १५ ; ८.१७; १८; १९; ११.२०; २१;
 १२. ५।१५।१९ १७।१८ ७ ६।७
 १२. २२ ; २३ ; १३. २५; २२.
 १५।२२ ५।९।११ ७ १७।२।०।
 २८ ; २९ ; ३० ; २६. ३१
 २१।२५ १९ १२।१५।२।०।२२ ; २
 ; ३२ ; ३३ ; ३४ ; २७.

११९.३६६; १२०.३६६; १२१.३६६;
 ३६६; १२५.३६६; २.५.३६६; ९.३६६;
 २८.३६६; ५८.३६६; ५९.३६६; ९१.
 ३६६; ९२.३६६; ९५.३६६; ३५.
 ५०.३६६; १५.३६६; १५.३६६; १५.३६६
 १७।१७।१८।१८।१९।१९।२०।२०।२१।
 २२ ; २८.५०८; ३६.५१०; ५७.५११
 ५५.५१३; १३।२३।२५ ; ५७.१७।१९
 ७५.५२६; ८५.५२६; ९५.५२६; ९९.
 ५२६; ४.७.५३१; २५.५३३; ५७.५३७;
 ६९.५३८; ७६.५४०; १५५.५४३;
 ९०।१६ २।१।१७।१६।१८ ;
 १८ ३।१८।१९।२५ ६।१३ २५ ७।
 ५; ५; २.५; ७।
 ५।१३.२२।२३ ; ११ १६।१८।२२;
 ; ३.८; ५.९
 ९।२ १३ १८।१८।२३।२७
 १०; १.१; ६.११; ९.
 १।३।३।७।८।२१ ५।५ १२.१३; १३.
 १।२२।२५ १।२५ १।१८ १।१।२।
 २० ; २१ ; २२ ; २३
 २३ ; १६.८।१।२० ३
 ; ५।२३. ३।११।२६ ; ५०.१८ ; ६५.
 ५३; ६५.१५; ६८.१७ ७०.१५; ७२.
 १० ; ८५.१६; ५८; ५९; ८५.१९; ६० ;
 ६५ २।५।५ ; ८६.१६ ; ९१.७१; १०२.
 ७१ १३ ५।६।१०।१३ ; १२७.७३
 ७२; ८०; १२३. ७।६।१०।१३ ; १२७.७३
 १२८.१०; १३५. १२; १५७.१६;
 १५८. १।१।२।२।२५ ; १५९.१०१; १६१.
 १०२; १६६. १०५ ; १६७.१०५;
 १६८.१०६; १७७. ८।१५।१६।१८ ; १८६.
 ११५ २२ १९२.११५; १९५.११५;
 १११; ११२; १९२.११५; १९५.११५;
 २१७.११८; २११.१२५; ३९.१२७; ५२.
 १२६; ५९. १।२७; १२८; ५०.१२८;

५२. १२।१६; ८०. १३१; १३९.१३५
 १५।१९ ; १३६; १५३. १।१९; १३७; ३.
 १५. १।१६; २६. १.१५; ३५. १।१०।१५।
 २१।२५ ; ३५. १।१५; ५२. ६।८।१०।११।
 १३ ; ५०. १।१२; ५९. १।१५; ६६. १।१५;
 ७५. १।१२ ; ९३; ११६. १।१२; १५. १।१२;
 ९९. १।१३; ११२. १।१६; ४. १. १।१८।
 २५ १।२५।२५ ; १३. १।११।२.
 ७।१६ ३।३ ; २२. ५।१८।२१. १८८;
 १८५; १८६; २२. १८७ ; १८८;
 २२. १८८; १८९; १९१; ५२. १।१८;
 ५५. १।१८; ५९. २०१; ६२. २०५; ७५.
 २०८; ८२. २१०; ८९. २११; २१२; ९६.
 ७।१३; १०१. २१३; ११०. २।१६; २१७;
 १२०. २१८; १२१. २१९; १५२. २२५;
 १५८. २२७; १७१. २३३; १७५. २३५;
 ७. १. १. २३७; २३८; २. २११; ३.
 ११।१९ ६. २१५; १३. २१६; २१. २१७;
 १।१०; २८. २२।२३; ३७. २२५; २५६
 ५०. २५७; ५५. २५९; ५६. २६०
 १६ ; ५८. २६१; ६५. २६२; ७०. २६३;
 ७२. २६५; २६५; ७३. २६७; ७५. २६७;
 ७७. २६८; ८१. २६९; ८२. २७०; ९६.
 २५ २।३।१३ ; २७. २५; २१. २७८; ३.
 २७३; २७५; २७५; २१. २७८; २८३;
 १३।२० ; ८. २८१; ३।२५।२६।२७ ५
 २८०; ८. २८१; ३।२५।२६।२७ ५
 १७ १९ १।१।८।१९ ७।१२
 १०. २८३; २८५; २८५; २६. २८९;
 ३५. २९१; ५७. २९६; ६३. २९६; ७३.
 १०; ७८. १६।१६ ; ८२. ३०३; ८५. ३०५;
 ११. १२ ११।१६ ; १०७. ३१२;
 ३।२ ५।१० ३।१५; ३. १. १।१९।१९
 ३।३।२५ ५।६ ; ५. १।६ ; ८. ३।११ ; १०.

३३०; १४.३२१; ३३.३२३; ४४.३२४;
 ५५.३३०; ७१.३३३; ८५.३३७;
 ८६.३३७; १२.३३६; ११९.३२२; ३२३;
 ४.९.३२६; २।१४; ३२७; १२.३२८; ६०.३५३;
 ६७.३५५;

८.१.१. १२।१३।१७।२०।२७ १३ १३
 ३६३ ; ३६४; ४.

१७।२६ ८।१।१ ५
 ३६५ ; ९. ३६८; १२.३६९; १५.

३७१; १८. १८।१८ ३।४।४।८।१६ ; ३९.

३७५; ५१.३७७; ६६.३७९; ७०.३८१;

७१.३८२; ७२.३८२; २.१. ४।८।१२ ३८५ ;

६।८।१४ १।१३ ५
 ३८६ ; ३. ३८८; ४. ३८८; ६. ३८९;

१५.३९६; २५.४०२; ३२.४०४; ४०.

४०५; ५५.४०९; ५८.४१०; ५९.४११;

७२.४१३; ७८. १२।१३।१६ ८०.४१४ ;

८२.४१६; ८३. १८।२४ १८।१९ १८।१९

९०.४१९; १०६. ७।१३।१३ ३.१.४२४ ;

१५.४२६; १७. ५।५।७।७ २९.४२९; ३३.

४३०; ३४. १।१।१ ५।११ ५।११ ५।११ ५।११

४३७; ५९. ५।२६ १७ १४।१८। १७

१८ ; ७२. ४२३; ७९. ४२४; ४२५; ९१.

४२८; ११०. ४२९; ११५. ४५०; ४. १.

४५२; २. ३।५।७ ४६४; ३. १४।१८। १७

२१ ३।९ १८. ४५६; १४. ४५७; १७.

४५९; ३२. १४।१४ २।३।४।५ ४८.

४६६.

तत्रग्रहण ३.१.९२.७५; २५।२५ ७६ ; ४.३.५३.
 १५।१८।१९।१९ ३०९

तत्रत्य ४.२.१०.२१९; ५.३.१०.४०४.

तत्रदीर्घायुख ५.३.१४. १६।१९ ४०५.

तत्र देवालां प्रिय ५.३.१४. ४०५.

म. भा. श. को. ६८

तत्रप्रकरण ४.३.५३.३०९.

तत्रभव ४.३.३९.३०८ ; ५.१.९६.३६५.

तत्र भद्रः (पा. सू.) १.३.१०.२७३; ४.३.३९.
 १२।१८।२२ ३०८ ; ६६.३११; ५.१.९६.३६५.

तत्रभवत् ३; ११; २३; १.१.४८.१३७; ४.१.
 ७९.२३३; १०. १७।१८।१९ २५४ ; १६३.

२३।२३।२४ २६५ ; २.२५.२७५; ३.९८.३१३;

५.३.१४. १६।१७।१८।१९ ४०५ ; ६.३.१०९

१७६.

तत्रयचन ३.१.९२.७६.

तत्र साधुः (पा.सू.) ४.१.१५.२०६.

तत्रस्य १.३.९.२६५; २.१.१.३६३; ३.१.२६.

तत्रायुष्मत् ५.३.१४.२०५.

तत्सदृश ३.१.१२.२२; ३.१९.१२७; ६.३.३४.

तत्समुदाय १।२।३.४ ३५ ; ६.१.१. ११।११ ३.

तत्समुदायैकाच्च ६.१.१. १३.

तत्समुदायैकास्त्य ६.१.१. १०।१०।११।१२ १३.

तत्संप्रत्ययार्थ ४.१.१.१९८.

तथा (अ.) ५; ७; १४ १२।१६।१८ ६ ११९

२०।२० १४ २३।२३ १० २१ १५ १३ ; १४; १८ ; २५; ३०; ३३;

१.१.१.३९; ४३; ४.५१; ७.५६; ९.६१;

१०.६६; २१. ७७ ; २३. ८।११।१४ ८१

३८.९६; ३९.९६; ५०.१२१; ८।११।२। १२३

१४ ; ५६.१३५; ६७. ८।२३; ६९.१७५

७०.१७ १।१० १।७।१७ १।१५ १।१५

२.१.१.९१; ४.१.९४; ११.१.९८; २७.

२०२; २०३; ३०.२०७; ३३.२१०; ३९.

२१२; ६४.२३३; ६६.२३८; ६९.२५०;

७१. १८।१९।२० २५० ; ६.१.२५५; २५६; ९.

१७ १२० ७ १७
 २९; ४.१३. ३१६; २१.३२९; ३२२
 १८ ; २३.३२५; ४२.३३२; ५१.३३५;
 ५७.३४१; ८४.३४७; १०१.३५३; १०४.
 ३५१; १०९. १२१२
 ३५५;
 २.१.१.३.५५; ३५६; ३७१; ३७९;
 ७.३७९; १०.३७९; ३८०;
 ३५.३८८; ५७.३९६; ५८.४००;
 ५९.४००; ६१.४०३; २.४.४०४; ६.
 ४१९; २४.४२०; २९.४३३; ३४.४३६;
 ३०.४४३; ५०.४६३; ४.१२.४७६;
 ४३.४८५; ६२.४९९; ४९२; ८१.४९७;
 ८५.५००; ५०२;
 ३.१.२.५; १२. १३१४ ; २६.३३;
 ३४ ३१४ १५ १६१६
 ३४; ३६; ४८.५५; ६७. ५८ ; ८७.
 १११४ १२ १२
 ६६; ९७.८२; ११२.८६; १२२.
 ७११ २७ २२
 ८७ ; २.३.९७; ११८.१२९; १८८.
 १३७; ३.३.१३३; १८.१३६; १३७;
 १९. १९१९ १५ २४२४
 १९. १४५; १६१.१६६; ४.२.१. १७२;
 ६९. १८२५
 १८०;
 ४.१.६.२०२; ७. २०३; ५४.
 १०१७ २२२; ६३. २०२१ ७८. १९१२०
 ८३. ३१२२३ ८८.२३९; ८९. २३२४;
 ११२७ २४१; ९२.२४५; २.४५.२३०; ७०.
 २८७; ३.६०.३५५; ८६.३५३;
 ४.३०.३३१;
 ५.१.१. १४१५ १९६ १९८
 ३३६; ७. ३३९; १९.३४४;
 ३५५; २८.३४८; ११५.३६३; ११९.
 २१२१ १९१ १६१८२० ४९.३३४;
 ३६६; २.४८. ३६३; १७१.१९९;
 ११५.३९८; ३.५५.४९३; १७१.१९९;
 ६७.४२०; ८३.४२५; ८६.४२६;

६.१.४.३; १३.२३; २०.२७; ४५.
 १२१३ ; ६५.४५; ७१.२३; ८४.१७
 १११९१२१२७ १५११०१३
 ५८१ ; १०३.
 २६ १६१७
 २१; १३५. ९४ ; १५८.९७; २२३.
 १२०; २.१०५.१३३; ३.१.१.१४; ३४.
 १४१४ १५३; १२४.१७६; ४.१.३. १८२;
 १९.१८६; २२.१८९; ३.१.१९; ४२.
 १७ ५१६८
 १९६; ६२.२०५; १०६. २१५; १३३.
 १११६ २२३; १४९.२२९; १६१.२३९;
 ७.१.९.२४४; २.१.११२ ; ३०.२५२;
 ३७. १७१९ २५५; ७२.२६३; २.२६.२६९;
 ३७.२९६; ३.४.३९९; १.४.३२०; २८.
 ३२२; ४.४.३२९; ४.६७.३५६;
 ८.१.१.३६२; ३६३; २.३.३८८; ११०.
 ३९६; ४२.४०६; ४८.४०८; ५६.४१०;
 ३.११.४२४; ३९.४३३; ७९.४४५;
 ९७.४४८; ४.६८. २५५५

तथाजातीयक ११३ ; १.१.६५.१७५; ६९.
 १७५; २.६४.२३८; ३.२०.२७९; ७२.
 २२; २.१.३६.३८९; ३९०; ६७.४०२;
 ४.२६.४७८; ४७९; ३.३.२०.१४६; ६.
 १.१३.२३३.

तद् (स. ना.)

६।७।८।९।१०।११ १२।२०।२६।२७
 सः ; १२ २८ २२।२५ ७।८।१०।११ १३;
 ३; ५; १०; ११ ; १३;
 १५ ३ १३ ५।१८।१९।२३।२६।२७
 १५; १६; १९;
 २६ ६।६।८।१२।१९ २।६।७ ११।११।
 २३; २४; ३०;
 १२।१५।१७।२०।२१ ८।९।९ १४।१५।
 ; ३२;
 २१।२२।२३ १।२।२।२।२ १४ १६
 ; ३४ ; ३५; ३६;

१९; ३५.४३३; ४८४; ८३.२०१२३; ८५.
 ४९९; ५०९; ५०२;
 २.१.१.१४ ३/६; २.१८२० २४।
 २४ १७१७ १११७३।२४ ११२२
 ४; ५; ३. ६; २४;
 १०; ८.१६; १७; १९; ११.२०; १२.
 ११; १८.१२; २२.२८; २६।२६ २।३।७
 २२; १८.२६; २२.२८; २९; ३०;
 ११ ११ ६।७।२६ १२ १६।१८
 २६.३२; ३३; ३४; ३०. ३९; ३१.
 ११।१९ ७ ३६.४५; ४६; ४३.५०; ४४.
 १८।२२ ४ ५३; ४५.५३; ६७.६०; ७८.६१;
 ८०. १४।१५ ६२; ८५.६४; ६५; ८७. ६६;
 १।३।६।८ ६।६।६।७।७।२।२४
 १० ७।१५।१७ ५
 ७१; ९४. ७९; ८१; ९७.८३; १०९.
 १७।१८ २५; ११४.२६; १२५.८२;
 २.१. १।२।४।७।९।११।१३ १९
 १२।१७।१७ १८; १०.९९; ५२.१०४; ५६.
 ६।१९ १२।१३।१३।१४ १०७; ७७.१०९;
 १०५; ६०. १२।१७ १०९; ८३.११०; ८४.१११; १०२.
 १९।२० १११; १०७.११५; १०९.११७; ११०.
 १७ १४।२५ १६।२०
 ११८; १२३. १२३; १२४. १२५;
 १२६. २।३।४।१७।१८।२० १३९.१३३;
 १४६. ८।१२ १।७ २१।२३
 १४६. १।३।३; १५०.१३४; १७१. १३४;
 १७८. १।३।३; १३६;
 ३.३.१.३३; ४.१.३०; ७.१.४०; १०.
 १०।१६।१७।२२।२४ १७
 १४०; ११.१२; ११.१४; १५.१४; १८.१४
 १७ १।३ १९.१४; ५८.१५०; ९५.
 १५२; १२६. १५।१६।१६।२१ १।७ १।७
 १४; १६१.१६५; १६६; १६३.१६७;
 ४.२. ६।१६।१७।२६ १६९; १७०; ९.१७१;
 १९.१७१; २१. २।३।२।२४ २४.१७३;
 २६.१७४; १७५; ६७. १७।१९ २६;
 १७८;

६९.१२०; ७७.१८२; ७९.१२६; ८२.
 १२३; १८४; १०३.१२६;
 ४.१.३.१.९६; १९७; ६.३।१०; १४.
 १०।१३ १०७; १५.१०९; २५.२१२;
 ३४.२१४; ३६.२१५; ४४.२१७; ४८.
 १४।१४।१५ २१६; ५०.२१९; ५५.
 १२।१४ ७४.२२८; ७५. ११।१२ २३९
 २३; १४।१९ ९।११ ३।२० ८५.
 २३०; २३२; ८३. २३५;
 २३५; ८७.४।८ ८८. १६।१६।१९।१९।
 २०।२०; ८९.२१२; ९०.२४२; ९२.
 ८।२३।२५ २६; ९३. ५।९।१५।२१।
 २१ १४।१६ २१९; ९५.२५२; ९८.
 २५३; २५४; १०४. २५४; ११२.
 ८।९।१२।१३।१६।१७ १०।११।१६;
 १११. २५५; ११४. २५६;
 १११०।१२।१३ ११६.२७८; १५३.२६२;
 १६२.२६५; १६३.२६६; १६५.२६८;
 १६८.२६८; २६९; १७०. २६९;
 २.१०.२७२; ३४.२७७; ३६.२७८;
 २।६ ४२.११।१२ ४५.२८०; २८१;
 २७९; ४२.२७९; ४५.२८०; २८१;
 ५२.२८२; २८३; ६०.२८३; ८५.२८८;
 ९२.२९०; १००.२९२; १०४. १२।१३।
 १५।१७।२२।२४ २।३।१२।२१।२३
 ३।६।१।१३।१६।१९।२३ ३।७।१०।१४।
 २९५; १८।२२ १।६।१५।१७।१८।१८।२४
 २।४।६।९।१२।१३।२४ २९९; १२४.
 २९९; १३०.३०८; १३७.३००;
 ३.३४.३०८; ३९. १६।१९।२१।२२।
 ३३; ६६.३१२; ८६.३१३; ९८.३१४;
 १०. ८।१३ ११६.३१६; १३२.३१९;
 ३२२; १४०.३२३; १५६. १२।१३।१७
 २०।२४ २।९।११ ३२७;
 ३२७;

४.३०.३३१; ५५.३३२; ५९.३३२;
 ६०.३३२; ६२.३३२; ६५.३३३; ७६.
 १५१९१११२१२१
 ३३३; ९०.३३३;
 ५.१.१.३३३; २. ६१०११५११८२०
 ३३३; २.१२१२५ ५
 ३३३; ३.३३३; ३.३३३; १३.३३३;
 २०. ७७१०१०१०११११
 ३३३; ३०.३३३;
 ४०.३३३; ५०.३३३; ३५.३३३; ५९.३३३
 २५१२७१२८
 ; ३५३; ७२.३३३; ८०.३३३;
 ११३.३३३; ११४.३३३; ११५.३३३;
 ११९. ५१२०१२६ १०
 ३३३; ३३३;
 २.९.३३३; २०. १६११७
 ३३३; ४५.३३३;
 ४६.३३३; ४९.३३३; ५९.३३३; ७२.
 ५१७८
 ३३३; ७५.३३३; ७६.३३३; ३२८;
 ७९.३३३; १०३.३३३; १२५.४००;
 १३५.४०१;
 १४.४०३; १४. १४१५११८११८२१
 ४०५
 १८.४०६; २८.४०६; ४४. १८१९१२०
 ४१०
 ४५.४३१; ८४.४३६; ९१.४३७;
 ४.५.४३०; ३०.४३८; ११३.४३९;
 ११५.४३२; १५४.४३३; ४३४;
 ६.१.१. २१९ २० १८१२४ १३
 ३ २० ३ १८ २२ ५;
 २. ५; ६; ४. ९; ५. ९; १०; ८.१३३;
 ९. ५१२ १ १६११८१९१२१२२१
 १६; १२. ७
 २३ १४१५१७७१८१९१२० ४
 १८; १३.
 १७७१७७१८२२ ५१२१ १२३३
 २०; २३; १६. १२३३;
 १७.२२; २६; २०.२७; ३०.२५;
 ३३. ३०; ४५.३५; ३७; ५६.३३; ६७.
 १२११३ ११ २१२०१२१२५
 ४५; ६८.४७; ६९.
 ४५
 ४९; ७७.५३; ७९.५३; ८२.५५; ८४.
 ४१० ८ ५१ २ ३ २३
 ५८; ५९; ८५.५९; ६०; ६१; ६२;
 ८७. ४१२१६१२५ ९०.७०; ९१.७०

१९ १०१११११११५११६११८ १७१११
 ७३११४; १६११८ ४५१५७.९११२११५
 ;
 ९३.७३; ७३; ९४.७५; ९५.७६; १०२.
 २४ ६१३; १५
 ७९; १२३. ६१८; १२५.८३; १२८.
 १३११४ १०; १५८.९७; ९८; ९९; १००;
 १६१.१०२; १६२. १०३; १६६.१०४;
 १६७.१०५; १७२.१०७; १८६.१११;
 ११२; २०४.११६; २२२.१२१;
 २३३.१२५; ३९.१२५; ४९.१२७;
 ५२. १२० २१३
 १३५; १३६.१३५; १०५.१३३; १३०.
 १३६; १३६.१३७; १७७.१३८;
 ३२.२५.१४८; ३४. १२१४११६ २५
 १५३ १५० ; १५१;
 २२ ६१११११२ २५
 १५३ ; ४२.१५८; ५०.
 १६२; ६८.१६७; ७४.१६९; ७६.१७०;
 ७८. १०१०१११
 ५७० ; ८२.१७१; १०९.
 ७१३; १११.१७५; १३९.१७७;
 ४.१.१७८; २१२२
 १८०; २२.१९२; ४२.
 १६७; ११८; ४७.१९९; ४८. १७११८१
 २२ ४४ १५
 ; २०१; ४९.२०१; ५२.२०२; ५७.२०४;
 ६२.२०५; २०६; ६६.२०८; ७४.२०९;
 १०४.२१३; १३५.२२४; १४२.२३७;
 १४८. ११११५
 २२७; १४९.२३८; १५३.२३९;
 १५४. १६१२१ १५१८
 २२९; १६०. २३०; १६३.
 २३२;
 ७.१.३. ८१२० ११६११८
 २३२; ६. २४३; १२.
 २३५; १८. ८१४ २५.२५०; २७. १११०१
 १६ २३६१६१७१२ ११०१११११
 ; ३३. २५३ ; ३६.
 ११ ३७ ४२२ ११२
 ; ३७. २५५; २५६; ३९.२५७;
 ५०.२५८; ५४. २५९; ५८.२६१; ७२.
 २६५; ७४.२६८; ७७.२७३ ८९.२६१
 १७१८ ९०.२७२; ९६.२७३; २७३;

११०१११
 २८३; ६०.२८५; ७२.२८२; ४.२.
 ३०५; ३००; ३.३१३; २१.३३१; ५२.
 ३३८; ६०.३४२; ८३.३४६; १०९.३५५;
 २.१.१.३७३; २९.३८४; ५५.३९८; ५८.
 ४००; २.२३.४९९; २४.४१७; ३१.
 ४३९; ५.४४५; ९.४४७; १०.४५०;
 १८.४५२; ५०.४६३; ६९.४६९; ४.८.
 १५१७६; १०.११०५; ६२.४१०;
 ३.१.१.१८३; ३.१९३; ३.१२६; ७.
 १२; ८.१७६; २६.११११७; ४१; ४२;
 ६७.२०१२०; २५७; ९१.७३३; ९३.७८७;
 ९४.७८३; १४८; १७८.७८२; २.८४.११३;
 ३.१.१.१३८; ११.११९; १३१.१५८; १३२.
 १५९; १५६.१६५; ६३.१६६; ४.६७.
 १७८;
 ४.१.१.१८९; ३.१९७; १८.१४१५
 ३६.२१५; ७८.२३३; १६५.२६८; २.
 ३४.१२१३१६११९; ६.१५६.२२२२१
 २४;
 ५.१.५९.६१२०१२०१२७; ११९.३६६;
 २.२८.३७६; ३.१५६.३८०; २.९५.३८०;
 ९७.३८६; ३.१४.४५५; ६८.४८०; ७२.
 ४५३; ४.१५४.४४३;
 ६.१.५०.३३६; ६३.४४१; ७०.४४९;
 ८७.४४७; ६६; १०३.४९१; १५८.४८७;
 १३; ३.१४.१४६; ६८.१४६; ७०.१६७;
 ८२.१११११;
 ७.१.२०.२४६; १८.२४७; १३.२७२;
 ३.१४.३८०; ४.३५.३५०; ४८.३५२;
 ८.१.१.३६२; ४.१७२६; ८.३६७;
 १२.३६९; २.१.३८५; १५.३६६.

तद् ११ २४ ८ १२ ३५ ६;
 १.१.१.३८; ७.५३; २०.७८; २१.७७;
 २६.३७; २७.८७; ७०.१६१; २.३०.
 २३७; ४३.६११; ६४.२४०; ७२.२५२;
 ३.१.२५६; २.२६०; ३.७१११२१
 १२; १०.२७१; ४.२.३०५; ६०.३४२;
 ९०.३४८; ९३.३४८; १०९.३५५;
 २.१.१.३६६; ३६६; २.३.४०८; ५.
 ४०६; ६.२६१२७;
 ३.१.१.१११२; २.१६१७; ७.१५;
 ८.१९; ११.२०; २६.३६; ३६; ९.७५;
 १२.८६; २.६०.१३१४; ४.६७.१७७
 १३१६१९;
 ४.१.१.१२.८१२१६१२३; २.१०४.
 २९३;
 ५.१.४८.३५२; २.९४.३६३; ३.
 १४.१६१२०१२१; ५७.४९७; ४.३०.
 ४३४;
 ६.१.२.७७८८; ८.११७६; ९.१३;
 ८५.६०; ९१.९७०; १०३.८१; १३५.
 १६; २.५८.१३१; १३९.१५११२११
 २२; ४.१३.१५१६;
 ७.१.३३.२५३; ४.९२.३५९;
 ८.१.३५.३७३; ७.३८१; ७.३८२
 १४१५; २.८४.४९७; ८९.४९७; ३.६५.
 ४४३; ८७.४४६; ४.१४.४५७; १६.
 १७२.१२१
 ताम् १७ २२ ५६ ३.४.७९.१८२;
 ४.३.१३.३६६; ५.३.७४.३६६; ६.१.
 ८४.५६; ३.१.९.१७४; ७.२.९८.
 ३०७.

तेन ३; ११; १८; १०/१५; १६; ४६;
 ११; ११; ३०; ३१;
 १.१.१.३६; ४२; ३.११; २१; ५.
 २३; ७.५१; २३.८०; २७.८६; २८.१०;
 ४३.१०१; ४४.१०२; १०३; १०४;
 २६; १६/१७/१८; ११२; ४६.
 ११३; ४८.११७; ५०.१२२; १२३;
 १२५; ६२.१६१; १६२; ६३.१६७;
 १६३; ६५.१७१; २.१८.१११; २२.
 २०१; २८.२०५; ३९.२११; २१२; ४४.
 २१३; ४५.२१७; ६४.२३७; २४०;
 २६१; ७२.२५३; ३.१.२५३; ११.२७३
 १६; ६७.२११; ७२.२१३; ४.१.२१६;
 १७.३११; १९.३२०; ३२.३३०; ४२.
 ३३१; ३३२; ५२.३३८; ११०.३५६;
 १३१३
 ३५७;
 २.१.१.३६३; ३६५; ३६६; ३.३७७
 १६/१४/२०; ३६.३६१; ५५.३१७; ५७.
 ३१६; ६६.१०३; २.५.४०१; ६.४११;
 १९.४१८; २४.४२०; २९.४३०; ३.५.
 ४४५; ४४६; २०.४५३; ३०.४५६; ४.
 ५६.४८८; ६२.५१६/१२२; २६; १९६/१
 १६/१७; ८५.५०२;
 ३.१.७.२१६; ११.२०; २१; २१; १२.
 २२; १९.२६; २७; २६.३५; ३६; ३४.
 १३; ४०.५१०; १७; ५८.३५; ७९.
 ३/३/१६; ८३.६३; ९४.९/११५; ९०;
 १०५.१३/१४; १०७.८५; ११२.८६;
 २.३.२२६; ७१.१६/१७; १२३.१२३;
 १२४.१२५; १२७; १७५.१३१; १७८.
 १३१; ३.१.३६; ११.१५/११९; १८.

११/१२; ११.११; ५८.२३/२४
 १४४; १९.१४५; ५८.१५०; १३१.
 १५८; ४.४.१७०; ५.१७०; ९.१७०;
 २१.१७२; ३७.१७६; ६२.१७७;
 ६७.१७८;
 ४.१.३.११९; १४.२०६; ५४.२२३
 २०; ७८.१८/१९; २१; ११; २३३;
 ; ७८.२२९; २३०; २३१; २३२;
 ९२.१६२०; ३/१४; ९४.१४; १२/१
 १७/१९; १६१.२६३; १६५.२६७; २.
 ३.२७२; २७.२७६; ३४.२७७; ६६.२८५;
 ९२.२९०; ३.२५.३०७; ३९.३०८; १०१.
 १६/१६/१८/१८; ११६.३१७; १२०.
 ३१५; ११६.३१७; १२०.
 ३१८; ३१९; १३१.३२०; १५५.३२५;
 १५६.३२६; १०/११; ४.२०.३३०; ७६.
 ३३३;
 ५.१.१०.३१३; ५८.३५३; ११९.
 ३६७; २.४२.३८०; १४.३९६; ३९३;
 ३.१.४.०५; ५५.८/११; ६६.४६८; ९५.
 ४२६; ४.६०.४३८;
 ६.१.१.११६; १९; ३; ५.१०; ९.१४;
 ३७.३२; ३९.३३; ४५.३५; ७८.५३;
 ८७.१७; १०२.१८/१९; ८०; १६६.१०४;
 १६७.१६/१८/१२/१२४; १८२.८/१९;
 २.२.१२३; १७७.१३०; ३.९.१३३; ४६.
 १६०; ७६.१६९; ४.१०.१३३; २२.१२९;
 २१; ६/१०/१२/१२/१७; ३/६/९; ४२.
 १९; ४९.२०३; ५७.२०३; ६२.२/६
 ५/१३; १००.२१४; १४९.२२८;
 ७.१.१८.२४७; २८.२५२; ३३.२५२;
 ३७.२५५; ९०.२७२; ६६.२७३; २.३.
 २३१; ८.११/१७; ६७.३०८; ९१.६/१९

१०१२१५ ; ११५.२५७; १६१.२६५;
 १६५.२६८; १६८.२६३; २६६; १७०.
 २६३; २०२.२७३; ११०.२६६; १०५.
 २८३; २१२५; २१११५; १६११९;
 ११२।१६।१२।१३।२१; ३०.३०३; २२.
 ३०५; २५.३०७; ६६.३११; १५०.
 १५।१८; १५५.३०२; ८।२५५; १५६.
 ३२५; ३२७;
 ५.१.१.३३६; २.५।६।१०; २३.३३७;
 २८.३३५; ३।३६; ५९.३५६; २.३३.
 ३७३; १५.३६८; ६।१५; ३०.५.१०३;
 ७,१०.१६।१९; ८.५०५; १५.५०५; २२.
 ५०८; ५५.५१५; ५१६; ६६.५१८; ६७.
 ५१६; ७५.५२६; ७.७.५३१; २५.५३३;
 ५७.५३३; १५५.५५५;
 ६१.२.५; ५.९; ९.१७।१७।१८;
 १३.१२।१६; १७.२१५; ३०.२५; ५५.१३७;
 ६१.१३; ६८.१३; ६९.५२३; ८६.६६;
 ११०.७१; १०२.१३।१९; ११।१२।१२;
 २।३।१।५; १०३.१२।१९; १०८.१२;
 १५५.१५; १५८.२५; १६८.१०६; १८२.
 ११०; २०५.११७; २२२.११९; २.५९.
 १५७; ५२.१२९; १३३; १३९.१३६;
 ३०३.१५३; ५६.६।१३।१।२३; ६६.
 १३६; ६८.१३७; ७३.१६९; ७५.१६९
 १५।१६; ७.१५.१११; १६.१२२; २३.
 १३३; १३५; ५२.१३६; ६२.२०६; ७५.
 २०६; १३.२१३; १६.२१३; १०५.२१३;
 १३५.२१३; १५१.२१३; १५२.२१३;
 १५८.२१३; १५९.२१३; १५३.२१३;
 १६३.२१३;

७.१.१.२१३; ६.२१३; २०.२१३;
 २१.२१३; २३.२१३; २७.२१३; ३३.
 २१३; ८२.२७०; ८९.२७१; १६.२७६;
 २.१९.२८६; २६.२८९; ३६.२९३; ३७.
 ११।१३।१७
 २९५; ८०.३०३; ९१.३०५;
 १००.३०८; १०२.३१०; १०६.३११;
 १०७.३१३; ११५.३१५; ३०.१५.३२३;
 ३२१; ३३.३२३; ५०.३२३; ५५.३३०
 २५; ८७.३३५; ८८.३३६; ७.१.३५१;
 ७।२२
 ३५५; १०.३५८; ५६.३५०; ३५१.५५५
 ३५६; ६०.३५३; ६१.३५५; ६७.३५६;
 ९३.३६३;
 ८.१.९.३६६; २७.३७८; ५६.३७८;
 ७१.६।६।११
 ३६९; ८.३६५; २५.५०३; १।५।१३।
 १६; ७८.५१३; ८६.५१८; ३०.३.५१३;
 २९.५२९; ५३.५३५; ५५.५३६; ५६.
 ७।१९
 ५३८; ५९.५५०; ६१.५५१;
 ७९.५२७; ११२.५५०; ७.१.५५२; २०.
 १६।२१
 ५५९.
 त्रैभ्यः ७।१० ; १.१.६३.१६३; ३.६२.
 ७।९; २०८; ७२.२१२; ७.३०.३१०;
 ७.२.१०५.२१३; ५.२.९७.३१५; ६.१०
 १८२.११०.
 तस्य २५।२८ ६ २२ १५।२२ १।
 १८।२१।२२।२५।२७ २।५ ८।१२ २।५
 २०।२५।२५ ५।१०।१७।१८।२१।२२
 २५ १९ १० ७।१।२२
 २६; ३०; ३२; ३३;
 १.१.१.३९; १६।१६ २; ५१; ५२; ३
 ५५; ५६; १३; २०; ५.२०।२३; ५३; ५५
 १८।२८ ५।१७ ७।१५ २५
 ५५; ५५; ६.५६; ८.६०; ९

१५।१५।१६।१८ ५।१०।२३ १
 १२.१०; १८.७३; २३.८१; २८.५७; २५.
 ८५; २६.५८; २७.८६; २८.२२; २८.
 १२; २६.१८; ३०.१२; ३५.८३; ३६.
 १७; ३८.२५; ३९.२३; ४१.१३; ४१.१३
 ४५.१०१; १०२; १६।२१।२३; ३।५।९।
 १।१६; ४५.१११; ११२; ४६.१११; ४७.
 १२०; ४९.१११२; ५०.१२२; ५१.
 ११७; ५५.१३१; ५६.१३३; ११।२३
 १३३; ५७.२५; ३।७।१०।१२।१६।२१।
 २५ २।५ १।१३।१५।१८ ३।९
 २।११; १५५; १५५; ५९.१२।१६; ६०.
 १५।१९; ६२.१६५; ६३.१६८; १५।१७
 ६८.१८।३।२५ १०।७३; ७०.१२०;
 ७१.१२२; ७२.१२३; १८५; १८५;
 १८६; १८७; १८८;
 २.१.१८२; ७.१८५; १०.१८६; २७.
 २०५; ३०.२०७; ३२.२०८; २०९; ४२.
 ११; ४३.२१५; ४५.२५।२६।२७ १५
 २६२; ४७.२२३; ४८.२२३; २२५; ५१.
 २३६; २।२३।२५ ५८.२२९; ६३.२३१;
 ६५.२३७; २३८; २३९; २४०;
 १।२।३।२३ २२ १।३.१३।२२ १५
 ११।१२।२।२२ ७२.२५२;
 ३.१. १८।१९।१९ २३।२३ २५८;
 २.२५।९; ७.२६५; ९.२६५; २६६; १०.
 २७१; ११.२१२२; १२.२७५; २७६;
 १५.६।१६; १९.२७१; २०.२७९; ६६.
 १७ १५
 २९०; ६७.२९१;
 ४.१. २।२।६।१२।१३।१५.१६।२३।
 २३।२५।२७ ७।७।१।१६।१६।१९।

२५।२५ १।६।६।८।१३।१५।१५।१७
 ३०६; ३१३; ३.३१५; १३. ११।१५
 २३।२७ ११ १०।११।१२।
 १३।१५ २३।२३ ५।६।१०।१०।११
 ५१. १३।१५ ५५.३३८; ३३९; ५६०
 ६।१० ३५०; ८५.३५८; ९३.३५८; १०८.
 ३५५;
 २.१.१.३५९; ३६०; १।१८ २०।२६
 १६।१७।१७ ७।१८ ३६३; ३७०; ३७१; ३७२; ३७५;
 ४.८।११ ७. ११।११ ११।१२ २५.
 ३८३; ३०.३८५; ३५.३८७; ४३.३९१;
 ६९.४०२; ११.४०२; ४०५;
 २.५. १५।२१।२२।२३ १५।२२।
 २३; ४१२; ८.४२०; ४१३; २५.४२२
 २२।२६; ४२६; २९. १०।१८।१९ २।८
 ४३६; ४३५; ४५६;
 ३.१.४१०; ४११; ४.४२५; ८.४३७;
 ९.४४७; ४६८; १८.४५२; २९.४५६;
 ३७.४५९; ६५.४७७;
 ४.१.४७३; १२.४७६; २६.४८८;
 ३५.४८३; ६२.४९०; ४९३; ४९२;
 ७९.४९६; ८१.४९८;
 २.१.१. १२ २५ ७.१० १।६
 १।११ १५ ३. २२।२५ ७.१२; १२.२५; २३;
 २६.३३; १०।३३; ४३.४३; ५३; ६७.
 १७।१९ ५८; ६३; ८३.६३; ८६.६६; ८७.६६;
 १७ २।५७
 ६७; ६८; ९५.७९;
 २.१.२५; ३.२० १७ १५.१००; ७१०
 १५ १०८.११५; ११६ ११५.
 १२८; १७८.१३५; ३.१०.१४०; ११.
 १५७ १३.१४३; २०.१४७; ४३.१४६;

४४.१२०; १०७.१५४; १३६. २१७।९।
 ११; १३७. १७।१९; १६१. २४
 ; १३७. १६२; १६१. १६५;
 ४.२.१६९; ६७.१७८; ८२. ७।१२
 १८४; ८५.१८४; ८९.१८५;
 ४.१.१. १७।१९।२१।२३; २।४।६
 ; १९०;
 ११३; १११।१२।१९।२६; २।१।६
 १९५; ३. १९८।२६; १९९;
 ४५।२०; १०. १८।२०; २०४; १४.२०७;
 २००; १०. २०३; २०४; १४.२०७;
 ३३.२१३; ४८.२१७; ५४. १०।१७
 २३२; ८३. २३५; ८८. १०।१०।१५।
 १७; १०.२१३; १२. २।६।११।१२।१४।
 १९; १३. २४७; २४८; १६. २५२।
 १९; १३२. ८।१२।१६ १५।२४
 ; २५५; २५६; १६२.
 २६४; १६३.२६५; १६८.२६८; २।४।१०
 २.२५.२७५; २७.२७६; ६०. २८३;
 ७०.२८७; १०४.२९१; २९७; २९९;
 ३.२५.३०६; १२०. ३।१८; ३।१९
 ११।११; १३२. २३।२३; २।८।१२; ३।४।
 ७।७; ३।२०; ३।२१; ३।२२
 ;
 ५.१.१.३३७; ७.३३९; ९.३४०; १२.
 ३४१; १३.३४२; १९.३४४; २८. २।६।६।८
 ;
 ३७.३५०; ५९.३५५; ३५६; ३५७;
 १५.३६१; ११९. २२।२३;
 २.१४.३७३; २३.३७५; ३७.३७८; ४४.
 ३८०; ७९. १२।१५; १४. ३।५; २३।२६
 ३७४; १०७.३९७; १३५. ४०३;
 ३.५. ४०३; १४. ४०५; ५२. ४१२; ५५.
 ४१३; ४११; १।४; ६६. २१।२३; ६७.
 ४१९; ६८. ४२२; ७४. ४२४;
 ६.१.१. ११।१९।२५; ११।११।२०;
 ५.१७; ९.१३; १२.१९; १३.२०; १७.
 २१; ३०.२८; २९; ३७.३११; १०।१८
 ;

५०.१८ ११।११; ६४. २२; ४३;
 १२।१३।१४; ६८. १६; ७७. ५।७
 २२; ८५. ३।१६; ८९. ६९; १०८.
 १३; ११३. ८५; ११५. ३।७।१३
 १३; १३५. २७; १५८. ९८; १०१; १५९.
 १०१; १६६. १०४; १६८. १०६; १८६.
 १११; २२१. ११८; २२३. १२०;
 २.२. १२३; १.१. १२४; ३३. १२५;
 ३९. १२५; १३९. २३।२३।२४।२५ १।३।
 ३; १७५. १३७; १७७. १३९;
 ३.५. १६३; ३४. ७।११।१९।२१
 १५१; १५२; १५३; ३७. १५६; ४६. १६०; ६८. १६७;
 ७०. १६७; १०९. १७६; १२४. १७६;
 ४. १३. १८२; ११।११ १९. १२५;
 २२. १७।१८ ३।४।६।१२।१५ ३४.
 ११।२५ १९५; ४२. १९७; १९८; ४७. २००;
 ८२. २१०; ८९. २१२; ९०. २१२; १०१.
 २१४; १०४. १६।२०; ११०. २१६; १२०.
 २१८; १३०. २२१; २१२; १६३. २३२;
 २३३;
 ७.१. १. २३६; ३. २१२; ६. २३३;
 १८. २१७; २१. २४८; ३३. २५३; ५०.
 २६८; ७२. २३।२४ ७८. २६६; ८२.
 २७०;
 २.२. २।२; ३. २७३; २८०; ८. २८२;
 ४. २९५; २९६; ८९. ३००; ९०. ३०५;
 ९१. ३०५; १०२. ३।७ १०६. ३११;
 ११५. ३१३;
 ३. १. ३१६; ३१७; १४. ३२१; ४६.
 १२।१२ ३२६; ८५. ३३६; ११३. ३४१;

४.४०.३५१; ५५.३५२; ६१.३५३;
 ८.१.४.३६४; ५१.३६५; ७४.३६६;
 २.६. १११२०१२२२ १२१२११४
 ३८९ ; ३९०
 १४११६११६ २१२१५
 ३९१; ७.३९२; १६.
 ७८; १९. ३११२१९८
 ३९९; २१.४००; २३.
 १३१९८
 ३०१; ३८.४०५; ७२.४१२; ८४.४१७;
 ८६.४१८; १०८.४२२; ४३३;
 ३३७. २१२२; ३८.४३२; ४३.४३५;
 ५९.४४१; ६१.४४१; ६५.४४२; ६७.
 ४४३; ७९. ७१०; ९१.४४८; ११२.
 ४५०;
 ४.१.४.४५७; १५.४५८; २०.४५९;
 ३६.४६२; ६८.४६५.
 तेषाम् ३; २८; ४ १९ १६ २६ ३०
 २६ ; ३३; १.१.१.३७; ३९; ९.१९; १२.
 ११
 ६८; २०. ७४; ३८.९६; २.७.१९५; ४८.
 २३४; २२५; ६४. २३७; ३०.२५७;
 २५३; ९.२६४; ११.२७३; ४८.२८३;
 ८६.२९१; ४.४९.३३३; ५१.३३६;
 २.१.१.३६४; ८११ ३५.३८३;
 ३९७; २.६.४१३; ३४.४३६; ४.९.४७४;
 १२.४७६;
 ३.१.२.४. १३; २६. १७ ९४ ७११
 १६ ; २.१. ४५८११३ ; १२३. १२३०१
 २१ ; १४६. १०१११ ३३३; ३.१.१३८; १३७.
 १६२;
 ४.१.१.१९२; १६.२५२; १०४.
 २५६; १६८. ११२१८
 ५.१.११९.३६७; २.२१.३७३; ४८.
 ३८३; ९७. १६१२१२२
 ३८५ ;

६.१.७.५१८; १३.२३; ६४.४३; ६५.
 ४३; १०२.७९; ३.३४. १०१११२५१
 १५२
 २६ ; ४.६२.२०६; १२०.२३८;
 ८.६२.४११; ८२.४१५.
 तास्मिन् १९; १.१.३.११; ५.२५२८;
 २१.७३; ७८; २२.७९; २७. २२२२२२
 २३ ; ४९.११८; ५६.१३२; ५७.११७; ५८.
 १५३; १५४; ६३.१६७; १११७१७३
 १६९
 ६७.१७३; १७३; २.६४. १२१७; ३.९.
 २६५; ४.२.३०५; १३.३३५; १७.३३९;
 १९.३३८; ५४.३३९; ५८-५९.३३९;
 २.१.१.३७३; ३.३७३; ५१.३९४;
 ५३.३९७; ६.८.४१३; ३.९.४१७; २०.
 १३१२३
 ४५३; ४.३५.४८३; ४८४; ६२.४९०;
 ४९९; ६९.४५४; ८५.५००;
 ३.१.७.१३; २६.३३; ३०.३३;
 ३१. ४५७१११६११२२ ७१४१
 ३१. ४० ; ४३. ५०
 १६ ; ८०.१५; ८७. २१७; २.१२७.
 १३९; ३.२०.११६; ३८. २२३३
 ९५.१५३; १४५.१६४; ४.१.१६४;
 ४.१.१.१९३; ३.१६६; १५.२०९;
 ४८.२९९; ९३. १०११ १८.२५४; १६८.
 २६८; २६९; २.१२.२९९; ३.२.३०२
 १५ ; ३९.३०८; ५३.३०९; १४०.३३३;
 ५.१.१९.३३३; ३७.३५१; ४७.
 ३५२; ११९.३६६; २.४२.३८०; ९४.
 २१४ ११९ ३६६; ३.५.४०३; १०. १२११६
 ३९१; ३९२; ३.५.४०३; १०. १२११६
 १४.४०५; २२.४०७; ९१.४२७; ४.
 १५४.४४४;
 ६.१.२. १५१७ ५१६ ; ७.१२; ८.

१२; ३७.१३; ३३; ३९.३५; ४५.३२;
 ७७.५३; १०२.१३१२; १०८.१५; १२५.
 ८२; १७७.१०१; २०४.११६; २२३.
 १२३; ३१.३०.१२५; ४३.१५९; ४६.
 १६०; ६१.१६४; ४.१४.१६४; २४.
 १२५; ४२.१६७; १३८; ६२.२०६; १३०.
 २१२; ११०.२१७;

७.१.५८.२६१; १६.२७४; २.९८.

३०७; १.०७.३१२; ३.५५.३३०; ५९.

३३२; ८३.३३५.

८.२.३.३६८; ८.३९५; ४२.४०७;

३३३.१३३३; ३९.५१९१२; ४३.

४३५; ४५.४३५;

तयोः १३; ३३; १.१.१.३६; ७.५९;

४६.११५; ४८.११७; ५०.१२९; ५७.

१६६; २.१.१३९; ६०.२३९; ६४.२३६;

२३९; ४.२.३०५; ३.३३३; २३.३२५

१८१२५; ११०.३५८;

२.१.१.३६५; ३३०; २.२.४.४६६;

१३१३१६; २९.४६.४६३;

३.१.२१.३६; १४.७८; १२२.

११; २.११०.३६१२; ३.३.१३९; १३२.

१५६; ४.६७.१७६;

४.१.३.१९६; ११७; १६३.२६५;

५.३.२०.४०६; ६०.४१७;

६.१.७९.१११२; ८५.६०; १०२.

७९; ४.१२०.२९८;

७.१.१.२३६; २.२.२७९; ८.२.९९;

६७.३००; ३.३.३१७;

८.२.५८.४१०; ८५.४१७; ८६.४१८;

१०६.४२१; १०८.४२३.

तेषु ३; १.१.१.१३; ३.४३; १६५;

५१.१२६; ७२.१२७; २.२८.२०६; ४.

२१.३२१;

२.३.१.४०; ४१९; ९.४३७; ४.१०.

४.७५;

३.१.२.१६; ११२.८६; २.११५.

१२०;

५.३.१.४०.

८१० १ १ ३५ २७ १.१.

१.३०; ३७; ३.२३२४; १६१२२; ४९;

२०.७३; २२.७६; २८.९०; ३७.

९५; ३८.९६; ३९.९०; ४३.१०९; ४९.

६७१११ ११८; ५०.१२०; ५६.१३३; १३७;

५७.१५१५ २१२३ ११५; ६२.१६२; ६३.

५१११ १६७; ६९.१७४; ७२.१८६; २.३३.

२१०; ४.२.३६; ६४.२१२; ७२.२५१

१०१३१४; ३.१.१६१८१९; २५७;

१२.२७७; ५५.२८४; ४.१.१११२; २९९;

१६१८१२०१२१ ३०२; २.३१०; ३.३१६;

१३.३१६; २१७; १७.३१९; ५१.३३५

२६१६; ९९.३४६;

२.१.१.३६८; ३.३७७; ३६.३९०;

५५.३९७; ३९८; ६१.४०९; २.

८.४१२; १४.४१३; २५.४२७; २८.

२३१२३; ३.१.१२१६; ४१७; ४३३;

३२.४७७; ७१.४७१; ४.१२.४७६; २६.

४७४;

३.१.१.३; १९.२६; ६७.५९; ११२.

८६; २.८.६६; १०२.१११;

४.१.३.१९६; ४.२०९; ३६.२९५;

५२.२२९; २.२१.२७५; ३५.२७६; १३०.
३००; ३.२५. १११११ ३०६; १०१.३१५; ४.
६५.३३३;

५.१.११५. १११२२ १.३।६ ३.६५. ३.६५.
५५५;

६.१.१. १.५; ३०.३३; ६८.५६; ११;
८९.६९; ११३.२३; १५०. ६।७।९; १६८.
१०६; २२३.१२०; २.१९७.१५०; ३.
९५.१७२; ४.१. १।१०; १३०.२२६;

७.१ ३७.२५५; ५६.२६०; २.३.
५२३; १०६.३११; ११५.३१३; ३.३.
३५६; ५७.३३१; ५०.२.३५७;

८.२.१.३६५; ३.३६१; ३२.५०५;
३.५३.५३१.

ते १.२.७२.२५५.

ताः १.१.२५.६३; ८१; २७.६५;
५५.१०५; १०८; १०९; ७२.१२१; २.
१.१९१; ५५.२१७; ४.१. १५।१५ ३०३; २१.
३२१; ३०.३३०; ३१.३३०; ५६.३२०;
२.१.३.३७७; ३.५६.५६१; ५०.५६०;
३.१.२२. १५।१७ २८; २.१२३.१२३; ४.
१.३.१२६; ५.१.९५.३६०; ३६१; ३.
५२.५१२; ४.६९. २५।२६ ६ १.१. ३०.

तात्र १; १.३.१.२५६; २.२.१९.
५३७; ४.८१.५६६; ३.१.७.१३; ५५.
५५; ६७.५६; १०८.२१; २.१२३.१२३;
४.१.६३.२५५; ९३.२५६; ३.१५५.
३५५; ५.१.५९. ३५६; ६.१.१३५.२३;
७.३.५५.३२५; ८.१.८.३६१; ७०.३६१.
तथा १६; १.१.५३.१०१; ५७.१२६;

६३.१६७; २.२७.२०१; ५५.२१६; ५५.
२२३; ३.१२.२७७; १५.२७८; ४.१७.
३१६; २.१.१८.३२१; २.३.५०७; ५.
५०९; ३.१.३७.५९; ५.१.१२२.३७५;
२.५८.३६३; ७७.३६८; ३.६८.५२०;
९.५२८; ६.१.१. १।८।१६ ५ ; १८२.१९०;
८.१.१.३६९.

ताभिः १.४.२३.३२३; ५.४.३०.
१५।१७।१५।१५ ५३५ ; ६.४.२२.१२९.

ताभ्याम् १.२.१.१९१; ६.१.१९५; २.५.
५२२; २.१.५३२; ६.१.१८२.११०; ८.२.
५८.५३०.

तस्ये २.३.६२. १०।११।११।१२।१२।
१३।१३।१३।१५।१५।१५।१५ १५ ; ६.४.
१३०.२२१.

ताभ्यः १.१.२३.८५; ३.१२.२७२;
३.३.११. १५।१८ १५१ ; १३.१५८; ४.२.३५.
२७७; ३.१५६.३२६; ५.१.१२०. १।११।
१५ ; ४.१५५.५३३; ६.१.५०.३९;
१८२.१९०.

तस्यः १.१.३. २५।२५ ; ५५.१०२;
६२.१६२; ६३.१६७; २.५५. १९।२२;
५०.२२५; ४.३.३१३; ६३.३२६; २.१.
१.३६६; २.५.५०९; १.५.५१५; ३.५०.
५६५; ६२.५६६; ३.१.१.१; ३०.३६५;
६७.५६; ८७.६७; ३.२१.१२७; ४.१.१०.
१९१; २.१३.२७५; ९२. ८।१२।१२
५.२.५८. १५।१५।१८ ३३३ ; ६.१.१२९.९५;
३.३५.१५५; ४.२२. १९।२९।२१ ; १६२;
७.१.९६. १३।१३।१५ २७७ ; २.५. १३६१७
३.५.३३५; ४.८२.३५३; ८.२.१९०

२२२२ २१९१२२ ६१९१२० ;
 १७५; ६८. १७६; ६९. १७८ ;
 २०२४ १४११११८ १६१२०२४ ;
 १७९; ७०. १८० ; १८१ ;
 ७१.१८२; ७२.१८२; ५१।१०।१७३।१८ ;
 ३ १८।१८२० ; ४।९ ;
 १८६; १८८ ; ७३.१८९; ७४.
 १७ ;
 १९०; ४।२० १०।११ १९. १९६ ; ९.
 २.१. १९१; १९२; ५.१९४; १९.
 १३।१४।१५ १७।१८।१९ ; ११०.
 १९६ ; १०. १९७ ; ११०.
 १० १७ २।१०।१५ २०० ; २७.२०२;
 १९८; १८.१९९; २०० ; २७.२०२;
 १४ १ २० २।११
 २०४; २८.२०५; ३०.२०६; २०७; ३१.
 १९।२३ २।३।६ १३।१६ ४।२१
 २०७; २०८; ३२. २०८; २०९;
 ६९.२।३ ८।२।२४ १०.
 ३३.२।३; ४१. २।३; ४२.२।३;
 १९ ६।७।११ १७।१९।२३ ;
 ४३.२।३; २।५ ; ४५. २।७ ;
 २६ १।२।६ २।३; ४८.२।३; ५१.२।३;
 ५२. १।२।३ ५८. १०।१९।१५।१५ ;
 २३० ; ५९.२३४ १ १७।१८।१९
 २३०; ५९.२३०; २३१; ६३. २३१ ;
 २३२; ६४.२३३; २।३।५ १७।१९।२४ ;
 २।१०।२२।२५।२७ १६।१६।१७ ७
 २३० ; २४१ ; २४२;
 ५।९ २।१ ७।१ १।३।९ ६८.२।४;
 २।३; २।५; २।६; २।७; ६८.२।४;
 १९।१९ ६९.२।३; ७१.२।५; ७२.
 २।५; ६।१० ;
 ११ २।०२२ ११ १८।२२
 ३.१.२।५; २।५; २।६; २।७;
 १।२।४।२।६ २. १८।२० २६०; ३.
 २।६; ४. ५।६।७ १. १।३।१४
 २।६; ४. २।६; ७. २।६; ९. २।६;
 २।० ३।२ १०. २।६; २।९; ११. २।७;
 २।६; २।६; १०. २।६; २।९; ११. २।७;
 ३।७।२ ६।२।१ ६।८।२६ ६।२।६
 २।७; २।७; १२. ६।८।२६ २।७; २।७;
 ८।११ १।२।१६ १४. २।७; १६. १।१२
 २।७; २।७; १४. २।७; १६. १।१२;
 २०. २।७; २।७. २।२; ५१. २।७; ६०.
 १७।१८।१९ २३; १८।२४ ३।७।
 २८६ ; ६२. २।७; २।८; २।८;
 १७।२ १६।२० ३।६ ६।१५
 ; ६६. २।९०; ६७. २।९; २।९;
 ७८. २।३; ७९. १।३;

४.१. १।१६; २. ३०४; ५।१८।२१।२३
 ३०५ ;
 २५ ६।७।८।१।१० १८ ६९;
 ; ३०६ ; ३. ३१२; ३।१;
 १।२ २१ ११।१४।१५।१८।२३
 ३।१; १३. ३।१; ३।६ ;
 ३।७; १७. ३।१; १९. ३।२०; २१. ३।१।
 १३।१४।२४।२५।२६।२७ ५।७
 ; ३।२; २३.
 १३।१७।१९।२० ३।३ ८।१२।१९
 ३।२; ३।४; ३।५ ;
 २।८।१३ २।१४।१५।१६।१७।२० ;
 ३।२; २४. ३।२ ;
 २९. १०।२१ १९. ३।४
 ३।२; ३२. ३।३०; ३।३; ४२.
 १७।२० १२।२।३।२४ १६।१७।
 ३।३; ४९. ३।३ ; ५०. ३।३
 २२ २।१२।१३ ७ ६।१०
 ; ५१. ३।३; ३।५; ३।६; ५२.
 ३।६; ५४. १८।१९।२० ५६. १०।१३
 ३।६; ५४. ३।६ ; ५६. १०।१३
 ५७. ३।३; ६१. ३।३; ६२. ३।३; ३।४;
 ७४. ४।६ १६।१७।१७।१८।१९
 ३।४; ८९. ३।४;
 २४ १४।१७।१७।१९ ९६. २।३
 ३।४; ९३. ३।४ ; ९६. २।३;
 ९८. १८ ११।२०।२२ १०४.
 ३।५० ; १०४.
 ३।५; १०८. ११।१४।२५ १।६।१।१८।२१।
 ३।५२ ; ३।५
 २७ १२।१५ २३ २०
 ; ३।५; १०९. ३।५; ३।५; ११०.
 ३।७; ३।८;
 २. १. १. ३।५; १४ १।१४ १८।
 २।२।६ १।१२।१५।२० १२।१६।१८
 ; ३।६ ; ३।६ ;
 २०।२।२४ २।३।१३।१५।२३ १।२
 ३।६; ३।६ ; ३।६;
 ३।४ ३।८।१० ३।७ १२।१५।१७।
 ३।७; ३।७; ३।७;
 २४ ८।१६ ५।१३ ३. १९
 ; ३।७; २. ३।७; ३. ३।७; ४.
 ३।७; ६. ३।७; ७. ३।७; ९. ३।७; १०.
 १७।१९ १८. ३।७; २४. ३।७; २९.
 ३।७; ३०. ३।७; ३२. ३।६; ३।५.
 ३।६; १३।१६ ३।१३।२६ २
 ३।६; ३।६; ३।६ ; ३।६;
 ४०. ३।९; ४३. ३।९; ५१. ६।७।११।
 ३।३।३ ३।१३।२०।२४ १।११।२०
 ; ३।५ ;
 ५२. ३।६; ५५. ५।६।१७।१९ ४. ३।६; ५६.

१३३.१६०; १६१; १३६.१६२; १३७.
 १६२; १३९.१६३; १४१.१६३; १६१.
 १३१.१३; १६६; १६३.१६७; १६७.१६७
 १०
 ;
 ४.२.१६६; ९.१११.१४
 १७२; २१.१७२; १७३; २६.१७५;
 ३२.१७६; ३७.१७६; ६७.१७७;
 ३१३.१२४; २६.६१२; १४
 १७८; १७९; ६९.१८०; ७७.१८१;
 ७९.१३१.१८८; ८५.१८२; १०३.
 १८३; ११०.१८३; १८८;
 १७.१.१. १७.१८२.१८२ २।४।५।७।
 ८; १९१; १९१; ३. २।३।८।१२।१५।२३
 ; १९८; २००; ७.२०३; १०.
 ४।१५।२३; १९८; २।५।८ १४
 २०५; १३. १५।१६।२२ १
 १६; १५. १०।१२।२१।२४ ३।३
 २०६; १५. २०८; २०९; १६.
 १४ १७ ८.२०।
 २०९; २२.२११; २५.२१२; २७.२१२
 २१२२; २१३; ३४.२१५; ३६.२१५;
 १६; ५०.२२१; ५४. १.१७ ४।७।
 १७ १८।१८; ६०.२२५; ६६.२२७; ७५.
 २२८; ७८.२३१; ७९.६।१४
 ८३.२३५; २३६; ८५.२३७; ८७.२३८;
 ८८. १०।२२ २३।५
 १२।१४।१९; १२. २०।२२ ६।२२।२५
 १३. ७।१९।२० ७।१४।१५।१९।२२।२४।
 २६; २५१; १७.२५३; २५४; १०४.
 १९।२५ १३०.२५९; १३४. १५।१५
 १४७. १४।१७ ११
 १५८.२६४; १६१. १९।१९।१९
 २६५; १६३.२६५; १६५. २५।२७ १०
 १६८.२८८; १७७.२७०;

२.९.२७४; १०.२७३; २१.२७५;
 ३५.२७७; ३६.२७९; ४२. १२।१३।१४
 ४५. १८।२०; २८१; ४९.२८१; ५२.
 २९८; ६०.२८३; ६६. ८।१६।१७।१७।
 १८; ७०.२८७; ९१.२८८; ३।४।४
 २९०; ९५.२९१; १००.२९२; १०४.
 २१७; १२४.२९९; १३७.३००; १४१.
 ३०१;
 ३.२.३०२; ४. १४।१५ २३.१६
 २४. ३०६; २५. १।१२।१३ ६६.३१५;
 ८४.३१३; ८६.३१३; ९८.३१४; १००.
 ३१४; १०१. १७।१८ २२
 १२०.३१८; ३१९; १३१.३२०; १४०
 ३२३; १४३.३२४; १५५. १३।१७।१९
 ३२५; १५६.३२६;
 ४.१.३२९; २४.३३०; ३३१; ३०.
 ३३१; ६५.३३३; ८३.३३४; १४०.
 ३३५;
 ५.१.३३६; २.३३७; २।२।५।६।९।
 १० ११।१४।१८ ११।१३।१४।१७
 ; ७. ३३९; १. ३४०
 १३. २।२।८।१।१८ १९. १०।२४ ३३
 २२.३४६; २३.३४६; ३४७; २८.३४८
 १९; ३१.३४९; ३७.३५१; ४७. २१।२२
 ३५२; ५२.३५२; ५८.३५४; ५९.३५५;
 १।१०।१५।१९।२२ १९
 ३५६; ६४.७६.३५७; ७१.
 ३५७; ७२.३५८; ८०.३५९; ८४.
 ३५९; ९४. १२।१३ ११
 १६।१७।१८।१९ ११५. ११।१७।२२
 ३६१; १३५. ३६३;
 १।३।५ १५ २२ १८।
 ३६४; ११६.३६४; ११९.३६५; ३६६
 १८।२०।२१।२२.२३।२४ ३।५।६।७।८।
 ;
 १६; ३६८; १२०.३६९; १२१.३७०;

२.५. ७१११० ; १२.३७३; २०.३७४
 १८ ; २५. ८१०१२ ; ३९.३७३; ४१.
 ३७९; ४५.३८१; ४६.३८९; ४७. ५१५५
 १६ ; ४८.३८३; ४९.३८५; ३८४; ६५.
 ३८७; ७९.३८८; ८४.३८९; ९४.३९१;
 ११६१२१७१८ ; १९९; ३९१ ; ९६.
 ३९५; ९७. १२१९८ ; १०७.३९७; ११८.
 ३९८; १२२. २०१२२ २१४ ; १२५. ११
 १३५. ४०१ ;
 ३.५. ९१२१३० ; ९.४०५; १९.४०६;
 २०.४०६; ३५. १९१२० ; ४२.४१०; ५२.
 ७१८१९१ ; ५५. ११२८ ; ५७. ४१६; ४१७;
 ६०.४१७; ४१८; ६७.४२०; ६८.४२०;
 ७१८१५१२७ ; ४२२; ८३.४२५; ८६.
 १८१९९ ; १२१३१५ ; १०६.४२९;
 ४२६; ९५. ४२८ ;
 ४.७.७३९; ८.४३२; १४.४३२; ३६.
 ५५
 ४३५; ५०.४३६; ७३.४३९; १३५.
 ४४३;
 ६.१. १६२०१२३ १०११० ; २.
 १२२१२३ ६१०१२१ ; ४. १४
 ६ ; १०. १२ ; ५. ९
 २० २५१२७२८ ; ७.१२ ; ८.१३; ९.
 ७१११२६ ६१८१२५ ; १२.१८ ; १३.
 १३ ५१२५ ; १६. ११६ ; २५.१७. ७१९१
 २१ २३ १३ ; ३२-३३.३८; ३७. ६१२१
 २६ ७१२१३ ; ३९.३३; ४५.३३; ३५;
 १२ ४५१८१२१२ ; ५८.४०; ६०.
 ३६; ५०. ३९ ;
 १५ ६१.११; ६३.४२; ६४.४३; ६५.
 ४५; ६७.४५; ६८.४६ ; ४७; ६९.
 ६११२० ४१९ ; ७१.५१; ७७. ११०१
 १६ ५१२१६१७१२०१२२ ; ८२.
 ४ ७१५१९१२३ ; ५७. १२२३
 ५५; ८४. ५६ ; ५७; ५८ ;

५९; ८५. १३११४ ३ १९ १९
 ८७. ६३; ९०.७३; ९१.७३; ९५.७६;
 १०२. ५८; ४१६१२३१२५ १३
 २५ २७ ; १०८. ११११११११८ ७
 ८०; ८१; १०८. ८२ ; ८३;
 ८४; ११५.१८ ; १२४.२७; १२५.
 २१८१९६ ; १२६. ८३; १२७. १४१५१९६ ;
 १२८. १६ ; १३५. १३ ; १४; १५०.
 १८ ४ ; १४७. १६; १५७. १६; १५८. ५६१
 १३१७७१९ ६१९ १३ २१०
 १८ ; १९; १००; १६१.
 २२ ५१५६ ११
 १०१; १६३. १०४; १६७.१०५; १६८.
 २१ ७ २१०१११
 १०६; १७७.१०९; १८२. ११० ;
 १८५. ११०; १८६. ११३ १३१२६; १९२.
 १३१५१७ १५.१९
 ११४ ; १९५. ११५; २२२. ११८;
 ७ ७१९; २२३. ७१८१०१२०. २१
 १२० ;
 २.१. १२१; १२२; ११. ६११० ; ३६.
 १२५; ३८. १२५; ४२. १२६; ४७. १२६;
 ४९. ३१२१२१२५ ११ ५२. १३१;
 १३०. १३४; १४३. १३६; १७५. १६१८;
 १३८; १.९७. १३९;
 ३.१. १२१; ५. १३३; ८. १३३; ९. १२२;
 १०. ५१५५ ; १४. ६१११२ ८१९६
 २६. १४३; ३४. ११३११४२२ ; १५१ ; ३५.
 १५२ ; २३. २३१४ ; १८ २१४
 १६१; १६२; ५०. १६२; ५९. १६३; ६६.
 १८१२० १८१९१२०१२१ ; ७६. १६९
 १६५; ६८. १८१९१२०१२१ ; ७६. १६९
 २१२२ ; ८२. १११०१११ ; ११६. १७२;
 १०९. १७४; ११२. १७६; १३८. १७७
 १३९. १७७;
 ४.१. १७८; २. १८१; ३. १८१; १४.
 २५ १९. १८६; २२. १९०; १९५;

११, १५, १६, २२, २३
 १९२; २५.१९५; १९५; ३५. १९५;
 ७१७ ३१११ ११
 ४२.१९७; १९८; ४०.२००; ४८.२०१;
 ५२.२०२; २०३; ६२.२०५; २०७; ६५.
 २०७; ७५. ७११२५ ५१६१०
 २०८; ७५. २०८; २०९; ८२.
 २१०; ८७. १०१२ ७
 २११; १६.२१३; १०१.
 १९२० १८१२१२१२४
 २१३; १०५. २१५; ११०.
 २१६; १२०. ११७१२१९
 २१८; १२१. २१८; १२१.२१९;
 १२३.२२०; १२८. १११२
 २२०; १३०.२२१;
 १३२.२२३; १३३.२२३; १४३.२२५;
 १५३.२२९; १६०. १७२२
 २३०; १६१.२३५;
 १६३. ११२३
 २३२; १७२.२३४;
 ७.१.१.२३६; २३७; २३८; २४०;
 २. ३१०११७ ३. २३१२४ ११.
 २४५; १२.२४५; १५. १५११५
 २४६; १२.२४६; १५. २४६;
 १८.२४७; २३.२४८; २६.२५०; २७.
 २५१; २८.२५१; २५२; ३३.२५२;
 २५३; ३५. २५३; ३७.२५५; ४०.
 २५७; ५०.२५८; ५५.२५९; २६०; ५८.
 १६१६ ११
 २६१६; २६२; ६९.२६३; ७२. १११४
 २६४; २६५; २६६; २६७; ७५. २६७; ७८. २६८;
 ७३.२६९; २६९; ७५.२६९; ८२.२७० १०
 ८०.२६९; ८१.२६९; ८२.२७० १०; ९०.
 २७; १६. ३१६८१२०१२४ २१६
 २७२; १६. २७३; १५१७११८१२० ११४११५ ५
 १५१७११८१२०; २७५; २७६;
 २.१.२७२; २.२७२; २७९; ३.२७९
 २३ ७ २११२५ १२१३ १३
 ; २८०; ८. २८१; २८२; १३.
 २८६; १५.२८६; १७.२८७; २३.२८८;
 ५११५ ११११२२ ३७.३१०
 ३५.२९१; ३६. २९२; ३७.२९२;
 ५८.२९७; ५९.२९७; २९८; ६२.२९८;
 २९९; ६८.३०१; ७३.३०२; ८२.३०३
 १९१२१ १९
 ; ८६.३०४; ११. ७१८
 ३०५; ९८.

२०; ३६; १००.३०८; १०२.३०९
 १९; ३१०; १०७. ११२०१२२
 ३११; ११५.
 १२ २०११ ११२१५
 ३१४; ११७. ३१४; ३१५;
 ३.१.३१६; ३१७; ४.३१८; १०.
 ३२०; १५. २०१२१
 ३२०; ३२१; ४५.३२३; ४५.
 ३२५; ५०. १५११६
 ३२८; ५५.३३०; ५५.
 ३३०; ६९.३३३; ७०.३३३; ७७.३३४
 ७९.३३५; ८५.३३५; ३३६; ८६.३३७
 २२; ३३८; ९२.३३९; १०७.३३०; ११९.
 ३३३;
 ५.१. १३११७ ८१०
 ३४५; २.३४६; ९.३४७; १३.
 ३४८; २५.३४९; २७.३४९; ३५.३५०;
 ४०. १४१७ ५५.३५३; ५८.३५२; ६१.
 २१५११६११८ १४
 ३५४; ७७.३५६; ८३.३५८;
 ९३. १०११११८
 ३६०;
 ८.१.१. १२११५ ५१३११४१७१
 ३६२; ३६३
 २०१२२१२५१२७ ७ २५१२६१२६
 ; ३६४; ४. ३६४;
 ३६६; ५.३६६; १७.३६७; १८. १३१२१
 २१ १६११६ १९
 ; ३९. ३७५; ६८.३८०; ७०.३८१;
 २.१.३८५; २.३८७; ३.३८७; ३८८;
 ४.३८८; ६.३८९; ३९३; ७.३८९; ८.
 ३११ ३११ २३ ३११
 ३९५; १६.३९७; ३९८; २३.४०१; २५.
 ४१०११४ ७१०१२४
 ४०३; ४२.४०७; ४६. ७१०१२४
 ४०८; ४७. १५१२२ १५१२२
 ४०९; ५६.४१०; ५८. ४१०; ७२.
 ४१२; ४१३; ७८.४१३; ८०. १२१२३
 ८१.४१५; ८२.४१५; ८३.४१७; ८४.
 ७१२११३ १५११८ १५११५ १२
 ४१७; ८६. ४१८; ९०.४१९; ९२.
 ४२०; १०६.४२१; १०८. ७१८
 १६१७११८१२१
 ;
 ३.१.२. १२१३ १२१२०२३
 ३२५; १३. ४२५; २९.

१११२ ; ३२. १३१६१७ ; ३४. १७१२३ ;
 ४३१ ; ३७. १६१२१ ; ३८. ४३२ ; ४१.
 १५ ; ४३. ४३५ ; ४५. ४३७ ; ४६. ५८.
 ४३ ; ४७. १४ ; ४९. १४ ; ६७. १७ ; ७९.
 ७१३ ; ८२. २०१२०१२३ ; ८८. ४२६ ; ९१.
 ४४७ ; ११०. ४२६ ; ११२. ४३० ;

४. १. ४१११२ ; २. १३११११६ ; ४५. ४ ;
 ३. ४५४ ; ७. ४५५ ; १४. ४५७ ; १७.
 ४५६ ; २०. १९२०१२० ; ३२. ४६२ ; ३५.
 ४६६ ; ३६. ४६२ ; ३८. ४६३ ; ४७. ४६४.

ते १. २. ६९. २४६ ; ७२. २५१ ; ४. १०८.
 ३५३.

ता (वै.श.) १. १. ४७. १९११९ १३१३ ;
 १४१११११६१६ ; ११५ ; ११६ ;
 ६२. १६४ ; ६. १. ७०. १२१२१ ;
 १६१६

तानि २४२६ ; १. १. २१. ७६ ; ७८. २७.
 ८६ ; ८७. १७२७ ; ३४. २१ ; ३९. १७ ; ५०.
 १२३ ; ५७. १४५ ; ६२. १६३ ; १६३ ;
 १६५ ; २. ३२. २०८ ; ४१. २१३ ; ६९.
 २३२३ ; ७२. २५३ ; २. १. ६९.

२१२२ ; ४०३ ; २. २३. ४१९ ; ३. १. ४३.
 २१६ ; ५० ; ८३. ६४ ; ४. १. ४८. २१८ ; ७९.
 २३३ ; ९०. २४३ ; ३. २. ५. ३७ ; ८. २.
 ८२. ४१५ ; ३. ३४. ४३०.

°तद् ३. २. २१. १०१.

तद्वनवकाश ४. २. १०४. २६७.

तद्वनुबन्धकग्रह ३. १. ८. १६.

तद्वनुवृत्तिनिदेश २६.

तद्वन्त १. १. ११. २२१२३ ; ४. १. ५४. २२३ ; ६. १.
 १३. २०.

°तद्वन्तविज्ञान ६. ४. १. १२०.

तद्वन्तविधि ४. १. १७७. २७० ; २. ४५. २२१।
 २३ ; २। ११११२। १३ ; ५. १. २०. ११। ११।
 १५। १६। १७। ११। २० ; १२१. १। १। २.
 ५८. १७। १८। १९ ; १३५. ४०१ ; ६. १. १३.
 २६ ; ४. १. ६. २१५ ; ७. २. २. २७८.

तद्वन्तविधिप्रतिषेध ४. १. १४. २०५.

तद्वन्तविधिप्रतिषेधार्थ १. १. ११. ६४ ; ३. १.
 ३२. २१.

तद्वन्तसप्तमी ६. १. १९२. ११४.

तद्वन्तादि ४. १. १८. १३। १४.

तद्वन्तान्त १. १. ७२. १८। ८।

तद्वन्तान्तवचन १. १. ७२. १८४.

तद्वन्तोपाधि १. १. ७२. १८३.

तद्वन्तोपाधिताम्रसङ्ग १. १. ७२. १८३.

तद्वपवाद १. १. ३. १६। १८ ; ४। ७। १० ; २. २. ८.
 १। ३। १० ; २०५ ; ४. १. ११४. २५६ ; २५७ ;
 २. १. ०. ४. २१४ ; २१९ ; ६. २. ३३. १२५.

तद्वपवादिनिवृत्त्यर्थ ६. २. ३३. १२५.

तद्वभाव १. १. ४६. ११४ ; ४. १. ३. १९६ ;
 ७. ४. ६०. ३५३.

तद्वभिधान ५. १. ११९. ३६६ ; ३६७ ; ३. ४. ७.
 ४११ ; ११. ४२७.

तद्वभिसंधिपूर्वक ३. १. २६. ३२५.

तद्वर्थ १६ ; २१ ; १९। १९। २०। २० ; १. १.
 . ३. २६३ ; ४. ५. २२ ; १२. १५ ; ६९ ; २०.
 ७३ ; ३९. १०० ; ४४. १०९ ; ५९. १५७ ;
 ६२. १६३ ; २. ६. ४. २३५ ; २४० ; ३. १.
 २५४ ; २५७ ; ६७. २१५ ; ४. ५. ६. ३४० ;
 २. १. १. २१। २१। २३। २३ ; ३५. ३२७ ;
 ३६. ११। १४ ; ३७. ३। ८। ११ ; ६९.
 ४०३ ; २. २. ९. २३१ ; ३. ७. ४४६ ; १३.

७।७।१७.१९ ; १९.४५३; ३.१.३०.३६
 ११२.८५; २.७१.१०६; १२३.१२४;
 ४.१.१.१६; ४.२.१०; ५.१.२.३३८;
 १२.३.१६; १३. १११२।१४ ; ३.५७.
 ४१६; ६.१.१३.१६; ७७. १८।२३ ; ५३;
 १३१.१९; २.११.१२४; ४९.१२७; ३.
 ७९.१७०; ४.२.२.१८९; ८७.२११; ७.
 १.२.२.२५२; ४.२. ३४६; ८.२.१०८.
 १७।२२ ; ४.६.८.४६६.

तदर्थकृतार्थ २.१.३०.३८५.

तदर्थगति १९।१९।२०।२० ; २.१.१. २१।२१।
२२।२२।३।२३

तदर्थप्रत्ययप्रतिषेध १.३.१.२५८.

तदर्थमात्र २.१.३६. ६।८।८; ३८।९.

तदर्थार्थ २.१.३६.३६०.

तद्विधि ४.१.५४.२२३; २.१२४.२६९.

तदस्मान्निध्य २.१.१. १६।२०; ७.१.३३.२५३
१६

तदस्य तदस्मिन् स्यादिति (पा. सू.) ५.१.
१३.३४२.

तदस्य परिमाणम् (पा. सू.) ५.१.१९.३४३;
३४४.

तदस्य ब्रह्मचर्यम् (पा. सू.) ५.१.९४.३६०.

तदस्य संजातं तारकादिभ्य इतच् (पा. सू.)
५.२.३७.३७३.

तदस्यास्त्यस्मिन्निति मलुम् (पा. सू.) ४.२.
७०.२६७; ८५.२६७; ५.२.९५.३९५.

तदा (अ.) १.१.७. १६।१७
३३; ४.२.२३।२५ ; ४९.११६; ५०.१२५;
५५. ३।३।४।४ ; ६७.१७२; १७५; ६८.
१७६; ७४.१९८; २.१७.१६९; २२.

११ २०१; ५८. २८।२१ ; ५९.१।२ ; ६०.
२३१; ६९.२५०; ३.१. २८।२८ ; २५९;
५६.२८४; ४.२. ६।२१।२२।२४।२५ ; २१.
१५।१६।१७।१८ ; १३।२० ; ३।४।
२०।२४ ; ३।५ ; ५१.१८।१९ ; ६२.२।३ ;
७४.३४४ ; १०८.३५२ ; ३५३;
२.१.१. १२।१२।१२ ; २३।२६ ; ३६७;
१६।१६।१६।२३ ; ५।६ ; १८.३३२ ; ५१.
२१।२१ ; ५७.३९६ ; ५९.४०० ; ६०.
१०।११।१३ ; ८०१ ; ६९.४०४ ; ४८५ ; २.
२.४.७७ ; ११.४३४ ; १९.४१८ ;
२४.४२१ ; १।२।२।३ ; २५.
८।९।९ ; २९.४३५ ; ३.३.१९।२० ; ९.
४४८ ; १९.४५३ ; ४६.४६३ ; ५०.४६४
२६ ; ५२.४६५ ; ६५. २७।२७ ; ७१.४७१ ;
४.१६. १०।१० ; ८३.४६९ ; ८५. १८।१८।
१९।१९।२३ ;
३.१.८. १२।१२।१२ २७ ८।८ ; २२.
३० ; २६.३५ ; २७. १।२।३।४ ; ३०.३६ ;
३१.८।१० ; ४.२।२।४।२६।२६ ; ६७.
३।६ ; ७९.६२ ; ८७. १।४।७ ; ६२.३।२।
३।२१ ; ९.४.७३ ; २.८०.१०९ ; १०२.
११४ ; ३.१०.११० ; १३३.१६१ ; १४५.
१६४ ; ४.१.१६३ ; २.१६० ;
४.१.२.७.२१२ ; ४. १९।१९।२१।२१ ;
९०. २४४ ; ९३. २५० ; २.६६ २६६ ;
३.२३.३०५ ;
५.१.५९. ११।१३
३६४ ; ११९.३६८ ; ३.१०.४०३ ; २८.
१०।१० ; ५५. ९।१०।११
४०८ ; ५५. ४१५ ; ६८.४२९ ;
६.१.३७. ५।६ ; ६१. १५।१५ ; ८७.

१६; ११.७७; १३५. ११११११२२ ; ३.
 ३५.१५२; ४.४९. २०१२० ; १६१.२३१
 १४११११७
 ;
 ७.२.९८.३०६; १०१.३०९; ३.३१.
 ११० १५११६
 ३२२; ४४. ३२३;
 ८.१.१. ३१३२ ; १२.३७४ ; २.३८.
 ४०५; ८९. ७११११११ ; ३.३७.४३१; ४३.
 १६११७ ११३५; ४५.४३५; ४.८.४५५; ११.
 ४५६; १३.४५६; ४५७.

तदाकृति १.२.६४.२२६.

तदादि (ग.) १.१.२१.७८; ६०.१५६; ६३.
 २५१२५१२६ ; १६६; ७२.१८८; २.४८.२२४;
 ४.१३. १७१११२२ १११११११११११६ ;
 ३१५ ; ३१६ ;
 १०११६ ; ११२१३१५७ ; ३.१.३. २४२५ ;
 ३१७ ;
 ८.१७; ७८. २०१२३ ; ४.१.६. ३११० ; १४.
 २०६; ४८.२१६; ३.६०. ११० ; ५.२.४६.
 ३८१; ३.८७.४२५; ६.१.१. १५ ; १३. ३१५;
 ३.५०.१६२; ११६.१७२; ४.१.१८०;
 १२०.२१८; ७.१.१८. १०११५ ; ३७.
 २५५; २५६; १६.२७५; ३.८.३१९; ८.
 १.१.३६४; ३.४५.४६६.

तदादि ६.४.१.१८०.

तदादिग्रहण १.४.१३.३१५; ३१६; ६.१.१३.
 १७११७११९ ; ७.३.१. ३१२१
 २० ; ३१६.

तदादित्व १.१.२१.७८.

तदादिबिधि ३.१.३.८; ६.१.१३.२०; ३.
 ११६. ५११० ; ७.३.८. १२११११६
 ३१६.

तदादेश ५.३.१०.४०४.

तदाद्याचिख्यासा २.४.१९.४७७.

तदाद्यादि १.४.१३. १३१३११११६
 ३१६.

तदाधिक्य ५.२.४५.३८०.

तदानाम् (अ.) ३.१.६७.५७; ७.३.११३.
 ३४२.

तदाश्रय १.१.१.१०; ८.५८; ९. २२१२३ ; ५०.
 १२७; ५७.१२५; ४.१०८. १५११६११७
 ३५३ ;
 २.१.१.३७३; ३.१.४४२; ४.८१.४६७;
 ३.२.१२४.१२६; ४.२.१६९; ४.१.४८.
 २१६; २.४. २३१२४ ; ६.१.१०८.१८३;
 ३.४६.१६०; ४.१०४.२१०; ७.२.६१.
 ३०१; ४.२. ६१७७ ; ८.४.१.४५२.

तदाश्रयत्व १.१.५०.१२५; १२५; २.६४.
 २३६.

तदाश्रया १.४.३.३१४; ३.४.२.१६९.

तदाश्रयावयव ४.१.४८.२१६.

तदुत्तरपद १.१.७२.१८७; १७११८१२०.

तदुपदेश ७.१.५८.२६१.

तदुपाधि ७.२.१५.२८६; १७.२८७.

तदेकदेशभूत १.१.७२. १३११२४ ; ४.१३.
 १८४ ; ४.१३.
 १८१२६ ; ३१७.

तदेकदेशविज्ञान १.१.७२.१८३; ४.१३.३१६.

तदेकदेशिग्रहण २.४.२६.४७३.

तदेकान्तग्रहण ४.२.१०.२७१; ५.४.१३५.
 ४१३.

तदोः सः सावनन्त्ययोः (पा. सू.) ६.३.७४.
 १६९.

तद्गच्छति पथिद्वययोः (पा. सू.) १.३.१०.
 २७०.

तद्गुण १.१.२७. ७८; २.३०. १६१२०१२२१
 २०६
 ; ३१.२०७; ६.४.२४६; ४.
 १०९. २०१२० ; २.१.५७.३९९; ६९.
 २४२४ ; २.२४. २४६; ३.४.७९.१८३;
 ४.१.३.२००; ५.१.५९.३५६; २.९४.

३१५; ३.४७.४११; ५५.४१५; ६.१.१.
 २३।२३
 ३; ८.२.६२.४११.

तद्गुणसंविज्ञान १.१.२७.८६; २.१.६९.
 ४०५; २.६४.४२३; ३.१.१.२२.

तद्गुणीभूत १.१.२०.७६.

तद्ग्रहण १.१.७२. १३।२२।२४ ; ४.१३. १८।२६
 ३१७; ४.२.७०.२३।७; ५.४.६८.४३७
 १७ ; ७.३.१.३१६.

तद्द्वेषिन् १.२.३९.२१२; ३.३.१८.१४२;
 ४.२१.१७२; ४.१.९२.२३५.

तद्धित (पा. शा.) २४२५ ; २।५।७।७।८।९।
 १४ ; १.१.३८.२०; ५७.१५१; ५८.१५३
 २१ ; ३.४.२६२; ५६.२८२; ४.१.३०३;
 १४.३६९; १०८.३५४; २.१.५१.३९४
 २३।२४ ; ६९.४०५; २.३.४०८; ३.१.
 ४३२; ६५.४६७; ४.६२.२३।२४ ; ३.१.
 ९४. २०।२२।२२ २।३।१० ; ९६.२२
 १७. १८।१८ २१ ; २.१.४.१००; ६०.१०७;
 १२.४.१२६; ४.१.१.१११; १४.२०६;
 ४८. १७।२१।२१ ; २१६; ७८. १३।१३।
 १३ ; ८८. १०।१०।२३।२३ ; ८९. ११।२१
 ९८. १३।१३।१४।२४ ; १४७.२६०; ५.१.
 २८. १।१४.१४।१४।२४।२४ ; १२१.३७०;
 २.४८.३८३; ९४. ६।९।१८।२७ ; ६.१.
 ६१. १८।१९ २१ ; ९९.७७; ३.३५.
 १५५; ३७.१५६; ६२.१६४; ४.१५३.
 ८।१। २२९; १७४. ११।१६ ; ७.२.११७.३१५;
 ३.१०.३२०; ३२.३२२; ८.१.१.३६२
 २५।२६ १।१६।१६।१७ ; ४.३६६; २.
 १६.३६७.

तद्धित (पा. शा.) ३.१.३०.४०; ६.३.३७.
 १५६; ६२.१६५.

तद्धित (पा. शा.) १.१.३८.९६; २.१.१८.
 ३१९.

तद्धित (पा. शा.) १.४.१.२९६; २.३.१.
 ४३१; ३.३.१९.१४६.

तद्धितग्रहण ७.४.१३.३४८.

तद्धितग्रहण १.२.४५.२९७; २.१.
 १५।१६।२४।२५।२५।
 २६ १।१५ ; ३६३.

तद्धितलुक् (पा. शा.) १.१.६१.१५९;
 २.४९. १७।१९ ; ४.१.२२. १७।१८।१८ ;
 ७.१.७४.२६८.

तद्धितलुग्वचन ४.१.४८.७।७।१३.

तद्धितलोप ८.३.५६.४३६.

तद्धितवचन ४.१.१७. १७।१९.

तद्धितविधानार्थ ४.१.१. २३।२३.

तद्धिताविधि १.४.१३.३१७; ३।१८; २.१.
 ५१.३९४; ३.१.९३.७७; ४.१.१.१६९;
 १९।२३ ; ५.२.९४. ११।१२
 ३९२.

तद्धिताविधि (पा. शा.) २.१.५१.३६४.

तद्धितवृत्ति १.३.५६.२६४; २.४.३२.४२५;
 ६.१.९९.७७.

तद्धितसंज्ञा १.४.१.३०३.

तद्धितस्थ ८.४.३.४५२.

तद्धितस्य (पा. सू.) ६.१.२०.४.११६.

तद्धितानुत्पत्ति २.१.५१.३९८.

तद्धितान्त १.१.९.६९; ६२ ; २.४५.२९७;
 २९६; २९९; ४.१.४८.२९८; ६.४.१६१.
 ११।१२
 २३१.

तद्धिताभिहित ४-१-३-२००.

तद्धितार्थ ६; १-१-१३-७०; ४-१-५१-३६१;
३१३११३; ४-१-४७३; ५-२-९४-३६२.

तद्धितार्थानिर्देश ४-१-९२-२१५.

तद्धितार्थप्रतिषेधार्थ २-४-१-४७३.

तद्धितार्थोत्तरपदसमाहारे च (पा. सू.) १-
४-१-२६७.

तद्धितेष्वचामादेः (पा. सू.) १-१-३-४७३;
७-२-११७-३१५; ३-१-४१६.

तद्धितोत्पत्ति १-४-१३-३१७; ३१८; २-१-५१-
३६४; ३१५; ४-१-१-१६५; ११५; ४०-
२०१२०; २१८; ३-२-४-३०६; ५-४-
७-४३१; ६-४-१६१-२३१; ८-१-१-
३१९१२१
३६४.

तद्धितोत्पत्तितः (अ.) २-१-५१-३१५.

तद्वाधनार्थ १-१-४-५३; २-७-११५; २६-२०२;
२-४-३२-४२१; ३-१-४६-५४; ३-४-३-
११६; ४-१-११०; ५-०-१५८; ४-१-९२-
२६५; ९८-२५३; ११२-११२-१६; २५५; २५६;
११४-२५७; २-३८-२७३; ४-५-२८०;
१०४-२१३; २१९; ३-१३२-३२१; ५-३-५-
४०३; ६-२-३३-१२५; ४-४२-१६८; ७-
१-४०-२५७; २-४४-२६६; ९८-३०६;
३-१०८-३४१; ८-३-३७-४३२; ११०-
४१६; ४-२०-४५६.

तद्भाव ५-१-११९-३६६.

तद्भावितग्रहण १-१-१-११९-११९

तद्धिञ्ज १-१-१-३६.

तद्भेद ३-१-६७-५६; ४-३-१०१-३१५- ८-१-
५१-३७७.

तद्युक्त २-३-२८-४५५; ४५६; ३५-४५७; ४-२-
३-२७२; ५-३-७४-३३४.

तद्युक्तवद्भाव ४-२-३-२७२.

तद्राज १-१-६१-१६०; २-४-५८-४३९; ६२-
४१०; ४-१-९५-११११०; १६५-२६७.

तद्राजसंज्ञ १-४-१-२१६.

तद्राजादि (ग.) २-४-६२-४१०.

तद्वचन १-३-१२-२७५.

तद्वत् ७; ११; २०; १११२०; १-१-१-३७; ३-
४४; २३-२१; ४९-१११; ५७-११६; १५०;
५९-१५५; २-१-११८; २-१-५५-३१८;
६९-४०४; ५१५११११५१५१७; २-
२-४२२; ३-३२-४५७; ४-३४-४२२;
३-१-२६-३१; ३१-३३; ६७-१०११२;
८७-६६; ४-१-३-१६६; ११७; २-७०-
२१७; ५-२-४-३७२; २९-३७६; ३७७;
३७-३७७; ७९-१४१५; ९४-३६३; ६-
१-१७-१५; ३-४९-१६२; ४-६२-२०५;
७-१-९६-२७३; २-३५-२११; ११७-३१४;
८-३-३७-४३१.

तद्वदतिदेश १-२-१-११२.

तद्वाचक २-१-५५-१३१२३.

तद्वाचकत्व २-१-५५-३१५.

तद्वाचिन् १-१-६८-१७६; २-६४-१२१; २-
१-३५-१४; ६-३-४६-१६०; ४-६२-
२०५.

तद्धिघात १-१-४-५५; २०-७७; २-४-२३; ३९-
१११७२१ ११७१२१७१२१२३२५;
११; २-४-८१-४६६; ३-१-३६-४६; ७-२-
१०१-११२; ३-११९-३४३; ८-२-२-
३६७.

तद्विशेषस्थ ३-२-१२४. १६२५.
 तद्विधान ३-२-२८४. १११; ३-१३१८.
 तद्विधि ५-१-१९. ३१३; ३३५.
 तद्विपर्यास २-३-३६. ४५८.
 तद्विभक्तयन्त ८-१-६६. ३७६.
 तद्विभाग ३-३-१३७. १६३.
 तद्विशेष १-१-२३. १८१९; ६८. १७६; १७७
 १३१५; ४-३-११६. ३१६.
 तद्विशेषक २-१-५७. १३१२; ८-३-६५. ४१६.
 तद्विशेषकत्व २-१-५७. १३१२.
 तद्विशेषण १-१-६३. ३११०; २-२-८. ५१३;
 ३-४-१०२. १२१.
 तद्विषय १-२-७१. २५६; २-२-२९. ४३३;
 ३-४-१९. १७१; ४-२-६६. ४१६
 १६; १०२. २१८.
 तद्विषयता १-१-४४. १०५; ४-२-६६. ५११
 १२१५ १११११११११८
 ; २८६; ४-२०. ३३०.
 तद्विषयवचन ४-२-६६. २८५.
 तद्व्यञ्जन ८-२-४८. ४०९.
 तद्व्यवाय ८-३-६४. ४२२.
 तद्व्यंभाविन् ३-४-२. १७३.
 तन् (धां.)
 तनोति ३-१-४०. १२.
 तनु ६-४-१०६. ३१५.
 तनुहि (वै. श.) ६-४-१०६. २१५.
 अतनिष्ट २-४-७९. ४३३.
 तन्यते १-२-२८. २८५.
 अवतनोति ३-१-४०. १२.
 आतनान ३-१-१०७. ११४.

तन् (प्र.) ५-४-३०. ४३४; ४३५.
 तनय ६-१-१२. १७.
 तनवचन ८-२-५८. ४१७.
 तनादि (ग.) ३-१-७९. ६२.
 तनादिकार्य ३-१-७९. ६२.
 तनादित्व ३-१-७९. ६२.
 तनादिभ्रंशतयालोः (पा. सू.) ३-१-७९.
 ६२; ६-४-४२. १६७.
 तनु ५५; १०; ५-४-३०. ४३४.
 तनु ४-४-१२८. ३३३.
 तनुकेशी ६-३-३४. १२२७.
 तनुकेशीब्रह्मशारिका ६-३-३४. १२२७.
 तनुत्व ५-३-११. ४३७.
 तनुद्वष्टि ३-३-१. १३८.
 तनुवम् (वै. श.) ६-४-७५. २०९.
 तनुकरण ३-१-२६. ३१.
 तनुकरणक्रिया ३-१-२६. ३७.
 तनुकरणे तन्नः (पा. सू.) ३-१-२६. ३१.
 तनोत्यादि (ग.) ६-४-४२. ३१५.
 तनोत्यादिकार्य ३-१-७९. ६२; ६-४-४२.
 १६७.
 तन्तु १-२-४५. १७२०; २-३-६२. ४६६.
 तन्तुवाय (शि.) १-१-४५. ११२; ३-१-२. २७५;
 ४-५४. ३३८; २-१-५१. ३१४; ३-२-१०२.
 ११३.
 तन्त्र १-२-३३. १२१११५
 २१०; ३९. २११; ४-
 ५४ ३३८ १९८
 २२६; ३-३-१८. १२१९; ४-२-१. १७२
 २६; ४-१-९२. २१५; ५-२-४७.
 ३३२; ६-४-२४. १६४; ८-३-२१. ४२७
 १८१९१९

तन्त्रयुत ८-३-२१-१८१९
 तन्त्रशब्द १-४-५५-१८१२०
 तन्त्रितरा ६-३-४३-१५९
 तन्त्री (वा.वि.) १-४-३-१६११७
 तन्त्रीतरा ६-३-४३-१५९
 तं दीर्घायुषम् ५-३-१४-४०५
 तं देवानां प्रियम् ५-३-१४-४०५
 तन्नामन् ४-२-७०-१११५५
 तन्नामिकाण (पा. श.) ४-१-११४-११५५
 तन्निमित्त ४-१-८८-१६१६१६१६१७१७
 १९१९१२०२० ; ५-१-२८-६६१७१८
 ८१९०१९०१९११९२५ ; ६-१-८०-१११२
 ५५ ; ७-१-९६-२७३
 तन्निमित्तकरण १-१-५-५३ ; ३१७
 ३०-३९ ; ४-१-८८-१५१९८१२२ ; ५-१-
 २८-३४३ ; १३१९३
 तन्निमित्तग्रहण १-१-५-५३ ; ३१७ ; २-१-२-
 १२१७ ; ३-१-३०-३९ ; ४-१-८८-२३९
 १५१९८१२२ ; ५-१-२८-३४३ ; ३१८
 तन्निर्देश ६-१-८५-५९
 तन्निर्देशत्व ५-१-२८-३४३ ; ६-४-५२-२०२
 ८-२-२-३८७
 तन्निर्देशार्थ १-२-४५-२९९
 तन्निष्पन्न ३-३-१३३-१६०
 तन्मध्ये १-१-७१-१८२
 तन्मध्येपतितत्व १-१-२७-१५ ; ७-१-५४-२५२
 तन्वम् (वै. श.) ३ ; ६-४-७७-२०९
 तन्वादि (ग.) ६-४-७७-२०९
 तन्वी ३-३-१-१३८
 तप् (धा.)
 तपति ७-१-३५-३७५
 तप्यध्वम् (वै. श.) १८

तेने ४-१-१०४-१७१९८
 उत्तपति १-३-२७-२८९ ; ३-१-८७
 ११२
 ६९
 उत्तपते १-३-२७-२८९
 निष्पति १-३-२२-२८२
 निष्पद्यते १-३-२७-२८३
 वितपते १-३-२७-२८९
 संतापयति २८ ; २-३-५४-४०५ ; ६४
 ४५
 तप् (प्र.) ५-२-१२२-४००
 तपःकर्मक ३-१-८७-६९
 तपःशब्द ५-२-१०३-१९१२९
 तपर २५२६ २१९६ १९१९१२०२० १५
 १८ ; २२ ; २३ ; २९ ; २४ ; ११-६६
 ३५ ; १-१-१-१७१९९ २०२१ २१
 २१ ; ५०-६६१७१७ ; ७०-१८९ ; २-१७
 १९८ ; ६-१-८७-२५२५२६१२६ ; १३१
 १९२० ; १८५-१९९ ; ४-१-९-१८६ ; १२३
 २२० ; ७-२-११७-३१२
 तपरकरण २४ ; १-१-१-१९ ; ५६-१२९ ; ७०
 १८९ ; २-२७-२०९ ; ४-१-०९-३५५ ; ४-
 १-७८-२२० ; ६-१-८५-६३ ; ४-२-१-१८६ ;
 १११-२१७ ; १२३-२२० ; ७-१-९०-२७२
 १५ ; ४-९२-३५९
 तपरकरणानिर्देश १-१-५६-१३६ ; १३९
 तपरकरणसामर्थ्य १२१२११३१३१११५
 ६-१-८५-६३ ; ७-१-९०-२७२
 तपरत्व ६-१-८७-६९ ; ८-२-५८-४१०
 तपरनिर्देश १-१-६९-१८० ; २-२७-२०९ ; ८-
 ४-६८-१६१६१७१८५
 तपरस्तकालस्य (पा. सू.) १-१-१-१९ ;
 १२ ; ११-६६ ; ७०-१८० ; १८९ ; ६-१-
 १३१-१९ ; १८५-११० ; ७-२-८४-३०९

तपरोपदेश २३.

तपस् ८; २.२.६.४१९; ३.१.८५. ^{१८१८}२५; ८७.
६९; ४.१.१०४. ^{१७१८१८}२५; ४.१२२.
३३५; ५.१.११५.३६३; २.१०३.३९६;
६.१.४९.३६.

तपस् ० २.२.६.४१९; ५.१.११५.३६३.

०तपस् २.२.३४. ^{२३१६३}४३६३.

तपस्यति ३.१.१५.२५.

तपस्यते ३.१.१५.२५.

तापि (पा. श.) १.३.२७.२६२; ३.१.८७. ^{३७}६५;
२७; ६९.

तापि ० (पा. श.) ७.२.१०.२६५.

०तापि (पा. श.) ३.१.८७. ^{७७८८}६९.

तप्त १.१.५०.१२२.

तवादि ३.१.८३. ^{१४}६३.

तम् (धा.)

तताम् २.४.८१. ^{१६१९}४६६.

तामिष्यते ६.४.६२.२०६.

तामिष्यते ६.४.६२.२०६.

०तम् ० (प्र.) ६.४.१३०. ^{२११२३१२५}२३१२३१.

तम् (प्र.) ६.४.१४९.२२६; ४.१.७८. ^{१५५}२२६;
६१७७२२

तम ० (प्र.) ४.१.७८.२२६.

तमग्रहण १.४.४२. ^{१११३१६१२०}३३१; ४९.३३२
० १२

तमधीष्टो भूतो भूतो भावी (पा. सू.) ५.
१.५८.३५३.

तमप् (प्र.) ३.३.५५.४९६.

०तमप् (प्र.) ६.३.३५. ^{१२}१५२.

०तमवन्त १.४.१४.३९९.

तमग्रहण १.१.५०. ^{१११११२१२२}१२०

०तमयोग १.४.४२. ^{२११२४}३३१; ३३२.

तमशब्द ४.१.७८. ^{२११९}२२६.

तमस् ४.१.३.१९९; ७.२.१८.२६३.

तमादि ५.३.६८. ^{६१६१९१२}४२२; ७२. ^{१०११११३}४२३;
४.४. ^{१०१२११३}४३०; ७.४. ^{१५}३१.

तमायुष्म.तम् ५.३.१४. ^{२१}४०५.

तामिन् ३.२.१४. ^{२२१२२}१३२.

तामिनितरा ३.२.१४. ^{१३२}१३२.

तामिनीतरा ३.२.१४. ^{१३२}१३२.

तमोभिधान ७.२.१८.२६३.

तयप् (प्र.) १.१.४४. ^{२६}१०५; ५६. ^{१३३}१३३.

तयादेश १.१.५६. ^{१३३}१३३.

तयोरैत्र कृत्यक्तखलर्थाः (पा. सू.) ३.४.
६७. ^{१३८}१३८; ६९. ^{१८०}१८०.

तयोर्धावचि संहितायाम् (पा. सू.) ६.
१.७७. ^{१३३}१३३.

तर (प्र.) १.१.२२. ^{१३१२३}३३१; ४.३.२३. ^{१०५}३०५;
५.३.५५. ^{११६}४९६; ६.२.९३. ^{१३२}१३२; ४.२२.
^{१९१२०}१९१२०.

तर ० (प्र.) १.४.४२. ^{२११२४}३३१; ३३२.

तरत् २.३.३६. ^{४५८}४५८.

तर्निर्देश १.२.३३. ^{६१११२१११५}२१०; २.२.
^{३४.४३५}४३५; ४३६.

तरप् (प्र.) १.१.२२. ^{१७}३३; ५.३.५५. ^{४९३}४९३;
^{४९६}४९६; ६.२.१३९. ^{१३६}१३६; ८.१.७१. ^{३६२}३६२.

तरप् ० (प्र.) १.४.१४. ^{३१९}३१९; ५.३.५७. ^{४९७}४९७;
६.३.३५. ^{१५२}१५२.

तरतमपौ घः (पा. सू.) १.१.४४. ^{२३}१३३; ६८.
^{१३६}१३६; ४.१४. ^{३१९}३१९.

तरशब्द (प्र.) १.१.२२. ^{१७१२१}३३१.

५१२२० ८८१२ ७
 ; १७९ ; १८० ; ७०१८०
 १७,२६ १४१९ १२१
 ; १८१ ; ७२. १४१५ १२१
 ४७ १४१६१८ १४
 १८६ ; १८७ ; ७३. १८९ ; ७४.
 १४
 १८० ;

२.१. ६१०१३१८१९ ; ४.१९४,५.

१५ ; ७. ५८ ; १. १६३५ ; ६७ ; १०.
 १३१५१२० ; ११. १९८ ; १७. १९८ ; १८.
 ७१११२ ५७११०१०१११५ ; २२.
 १९९ ;

२०१ ; २७. १०१२ १२१५१९ ६१६
 २०१ ; २०. २०२ ; २०३ ; २०४ ;
 २८. १०१२ १०. १६ ; ५७ ; ३१.
 २०७ ; २०८ ; ३२. २०८ ; ३४. १११
 १४२०१२१२५ ; ३३. २१० ; ३९. २१३ ;

४१. २१३ ; ४२. २१४ ; ४३. २१५ ; २१५ ;
 ४४. २१६ ; ४५. २१७ ; २१८ ; २१९ ;
 २२. ४१६ ; ४७. १११२० ; ४८. २२४ ;

२२५ ; ४९. २२५ ; ५१. १३११७
 ११०११९ ; ५८. २२९ ; ६३. २३२ ; ६४.
 २३३ ; २३४ ; २३६ ; २३७ ; २३८ ; २३९ ;

२०१३२५ ; २४० ; ५८१२२ ७२४
 २४९ ; २४९ ; २४९ ; २४९ ;
 २४९ ; २४९ ; २४९ ; ६८. २४९ ; ७१. ७१६
 १६१८ ; ६९. २५० ; ७२. २५१ ; २५२
 १० ; ७३. १४१७१२० ;

३.१. १११९१२१२३ ; ३८. ८१७

२७ ८ ५६१०१५ ; २५९ ; २.
 १११९८२१२६ ; २६१ ; ३. २६१ ; १०१
 १११९३१४ ; ४. २६१ ; ७. २६३ ;
 २६४ ; ९. २६४ ; २६६ ; १०. २६७ ;

२६८ ; २६९ ; ११. १५२०१२६ ;
 २७० ; १२. १६१७ १४२७ ५६७
 २७३ ; २७४ ; २७५ ; २७६ ;
 २५ २७७ ; १४. २७७ ; २७८ ; १६. २७९ ;

२०. २७७ ; ४८. २८३ ; ५१. २८३ ; ५४.
 २८३ ; ५५. २८४ ; ६०. १०१६१७ १५
 १५ ; २८७ ; ६२. २१३१५१६२७
 ६३. २९० ; ६६. २९६ ; ६७. ३११ ; २५१
 ११ ; ७२. ३१३ ; ७८. १३२१ ७. ६१९
 १५१९ ; ८८. १९५ ; ९३. २१५ ;

७.१. २९६ ; २. ५६६७७१९ २७११
 २६ ३ ; ६१२१२ ११११११६६
 १८ ६ ; १३. ३१६ ३१७ ; २७१७
 १७. ३१९ ; १८. ३२० ; २१. ३५७१९
 २३. ३२३ ; ३२६ ; २०१२३ ३५१
 १५ ; २४. २०२१ २१४ १३१६
 ; २५. ३२६ ; ३२७ ; २७. ३२८ ;

२९. ८१४१७ ३२९ ; ३२. ३३३ ; ३७. ३३९ ;
 ४२. १४१६२० ; ४८. ६१७ १२
 ५०. १७२२ ; ५१. ३३४ ; ३३५ ; ३३६ ;
 ५२. ३३७ ; ३३८ ; ५६. ३४० ; ६१. ३४३ ;
 ६२. ३४६ ; ७४. ३४५ ; ८०. ३४५ ; ३४६ ;
 ८४. १३११११६१९ ; ८९. ३४७ ; ९०.

३४८ ; ९३. १०१३१७ १३
 ३५१ ; १०८. ३५३ ; १२१ १६१७ २१
 २४ ११५६१७ २१ २१ १२
 ३५४ ; १०९. ३५४ ; ३५५ ;
 ३५६ ; ११०. ३५६ ; १५१०११५१७
 ३५७ ;

२.१. १८ ३२२४ २८ ४१११०१
 १८ २१०१२ २१ ४१११
 ; ३६२ ; ३६४ ; ३६५ ;
 ११२ ७ १३२२ १७
 ३६६ ; ३६७ ; ३६८ ; ३६९ ;
 १०१९३१६२२१३ १८ ८१०१८१
 ३७१ ; २१ ११२१३२४ ३५११११
 ; ३७३ ; ३७४ ; ३७५ ; २.

३७६ ; ३७७ ; ३. १३१५१६१८
 ३७८ ; ३७९ ; ३. ३७७ ; ४.
 ३७८ ; ६. ३७९ ; १२. ३८० ; १६. ३८० ;

१९.३८१; २०.३८२; २४.३८३; २९.
 १८२०; ३०.१११३३३११२०; ३२.
 ३८६; ३५.११३१७ ३१७५२७
 २१८१०१०१०१२१६; ४०.३९१; ४३.
 ३९१; ५१.५१८१०१३३२४; ३९४
 १३१९; २०२५; ५२.१६१७११८१
 ; ३९५; ५२.३९६
 १९१२०२१; ५५.८११११५१७१२३
 ; ३९७
 ५६.३९८; ५७.१६१८२५; ५८.४००;
 ६०.४०१; ६७.४०२; ६९.४०३; ७०.४
 १११११ १०१२१२११६
 ; ४०५ ;
 २.२.४०७; ३.४०७; ५१९१९
 २५ २१२ ११११५१७१२०
 ; ६.
 १११११५ २१६१ २१ ७१११
 ११०; ४११; ११.४१३; ४१४
 १४१९; १४.६१८; १९.१६१७११८
 ; १४.४१५; १९.४१७ ;
 २०.१६१९; २३.३१७; २४.१६१२१
 ४२१; ४२.३३३३७ ४५११३
 ; ४२.३; ४२.४;
 ८१६१८१९९ ३५११०१५११६१२११
 ; ४२५ ;
 २७ ; ४२.७; २५.१७११८; २८.४२९; २९.
 ११ १२१२२ १४२६ ४२; ४३.
 ४३०; ४३२; ४३४; ४३.५; ३८.
 ४३३;
 ३.१.१३१६ २३२४ १६१२६
 ; ४३९; ४४०; ४४१; ३.
 ४४५; ४.४४५; ५.१६१२१२२; ४४६; ७.
 १२.२१ १४१७११८ २५१६१८
 ; ४४६; ९.४४७ ; ४४६;
 १३.१११४१३; १७.१७११८; १८.४५२
 १८ ; १९.२१२२; २०.४५३; २२.१३३
 १३ ; २८.१५९; ३२.१४६१२
 ; ३७.
 ४५९; ४६.३७१३१९१ २० १४
 ; ४६२; ५०.
 १३ २३२६१२६ ; ५२.४६५; ६०.
 ४६३; ६२.४६६; ६५.४७१२१६
 ; ६९.
 ८१९१३ ; ४७०; ७१.४७०; ४७१;
 ४७२ ; ४७३; ७१.४७३; ४७४;
 ४.१.१०१७१६१२३ ; ४७५; २.

१५११८ १४७३; ८.४७४; १०.४७५; १२.
 १११११२५ ४७६; ४७७; १६.४७७; १९.
 १६१११२१२४ ४७७; २६.४७८; ४७९; २८.
 ४७९; ३१.४८०; ३५.४८३; ३६.४८४;
 ५६.१०१११३३ २२१२३ ; ६२.४८२;
 ६६.४८३; ७०.४८४; ७४.४८५; ७७.
 ४८५; ४८६; ८१.४८६; ४८७; ८३.
 ४८८; ८५.४८९; ५०.४९०; ५०.२;
 ४.१.१.११३; २.१६६१२२२० १११
 १८ ६७१९ ७१७२५ ३७११८
 ; ६६ ;
 २५ १२ १४ २११२४ १२३
 ; ९; १०; ५.११३; ६.११ ; १२
 ७.१२ १५२४२७ २१२६ ७१०१
 १३ ; १४ ; १५
 ११११५१७ ४७१२११६२० ५७
 ; ८. १६ ; १७
 १२६ ३७११०११२३२८ ३५
 १२० ; ११. १२१ १७ १७
 ; १२.
 २६; ३१०१४१९ ; १३.
 १२३३४६१८ ; १४. १०११०
 ; १५.
 १५ १८.१३; २२.३७; २३.२४२४
 २५; १८.२६; २२.३०; २५.३०
 ३१; २६. १६२१ ११२१७२२ १४१
 ३१; २६. ३१ ; ३३ ; ३३
 १४१६१२५ ५ १५ १४.२३
 ; ३४; ३५; ३६; २७.३३;
 ३६; ३०. १९२४ ५७११०१७१८
 ; ३९
 २३ ; ३१.२३ १३१११८ २५
 ; ३१.४०; ४१ ; ३२.४२;
 ३३. २१२६ ; ३४.४२; ३५.१७ ; ३६.
 ४५; ४६; ३८.२६; ४०. १५१२१ ४६१
 ७८१११५११९ ; ४६; ४३. ५०; ४४.
 ५१; ४६.५४; ४८.५५; ६७.
 १८२०२१ २५२६ ५७१९ ८१९१
 ५६ ; ५७ ; ५८ ;
 २१ ७८ ; ७८.६०; ७१६१९ ; ७९.
 ६२; ८७.६६; ६७; ६८; ६९; ९०.
 १५११७ १० १३१७२२; १२२१ ;
 ४७१; ९१.७२;
 ६ १३२१ ११०१४
 ७५; ९२. ७६ ; ९३. ७७ ; ९४

५।६।१५।१६।१८ १।१० २।१ ५
 ७८.३।६ १०।१२।१५ १०६.
 २।०।२० १०७.८५; ११२.२७; ८६;
 १२२.८।८।९ १७ २।३ १३१.
 १०; १३२. १६।१९ १५ १५
 २.१. १।१५।२६ ६ ३. १९।२।१।
 २२।२३. ८।१।१२।१८।२१ ५.९८; ५२.
 १०५; ५३.१०५; ५६. ८।१।१।१।७ १०५; ५७.
 २।६ १५।१६ १०५; ६०.१०७; ६१.
 १०६; ५८. १०६; ६०.१०७; ६१.
 १०७; ७१.१०८; ७७.१०९; ८०.१०९
 १७ ७।७ २।१।१।१६ १०२.
 ११८; १०७.११५; १०८.११६; १०९.
 ११६; ११७; ११५.१२०; ११८.१२२;
 १२५.१२६; २।१।७।२।१।२३ १२७; १२६.
 १५।१९।२।१ १३।२० १०।१५
 १२८; १२७. १२९; १३०; १३०;
 १३९. १७।२२ ३।५।१।१३ २५
 १३९. १३१; १३२; १५१.१३२;
 १५०.१३५; १५८.१३५; १७८.१३६;
 २१०.१३८;
 ३.३. १३।१७ १०.१३०; १०. १३।१५।
 १७।१९। २०।२०।२१।२३ १ १५१; ११.
 १३।१६ ५।८।१० २२।२५
 १५१; १२. १५१; १३. १५२;
 १५३; १५.१५३; १५.१५३; १९.१५।
 २२ १७।२१।२५ १५७; ५८.१५०।
 १३।१३।१३।१३ ८३.१५१; ९०.१५१;
 ९५.१५२; १०७.१५५; १३१.१५८; १३२.
 १५८; १५९; १३३.१६०; १३६.१६।८।
 १० १३९.१६३; १५५.१६५; १५१.१६५;
 १६१.१६५; १।१।१।१।१५ १६३.१६७;
 १६७.१६७;
 ७।१।१।१५ ६।२६ १७७
 ७.१. १६८; २.१६९; ५.१७०;

५.१७०; ९.१७१; १९.१७१; २१.
 ७।११ १७२; १७३; २५.१७३; ६७.१७८;
 २६.१७७; ६७. १३।१५।१५।२१ १७७; १७३;
 २२।२२ १६. १९।२२ २० ५
 १७६; ६९. १८०; ७७.१८१; १८२;
 ७९. १६।२।२।१।२२ ८२.१८३; ८५.
 १८३; १०२.१८६; ११०. ७।१५।२१
 १८६; १०२.१८६; ११०. ७।१५।२१
 ७.१.१. ५।६।७।१९ १।३।५।१।१।१८ १९०;
 १५।२।३।२।५ १।१।१।७।२२ ६।१८;
 १९१; १९२; १९५;
 १५ ५।१०।१।१।१।२।१।२।१ १९
 ३.१९६; १९६; २००;
 ५.२०१; ७.२०३; १०.२०३; २०५; १३.
 १५ १५।१।७।१८ २।१।२।१।५
 २०५; १५. २०५; २०६; १५.
 १२।१५ १५ १६.२०९; १७. १५।२०
 २०८; २०९; १६.२०९; १७. १५।२०
 १८.३।८ ६।६।१२।१२ २५.६।८;
 २०. २११; २५.२१२;
 २७.२१२; ३२. १९।२० १०
 २१३; ३३. २१३; ३३.२१५; ३५.
 २१५; ३६. २१५; ५८.२१७; २१८;
 १७।२५ ५.८।१।१०
 २१९; ५९.२२०; ५०. ८।१।१०
 १२।१३।१६।२२ ५।१०।१२ १५
 २२.२२३; ५५.२२३; ५५.२२५;
 ६०.२२५; ६३.२२६; ६६.२२६; ७५.
 १२।२१ ७. ११।२२ ३।१५ ६।६।
 २२८; ७८. २२९; ३।३०; २।३१
 ८।११ १ ७।९ ७।९
 ; २३३; ७९.२३३; ८३.
 २।३।३ १५. १५
 २।३।३; ८५.२३३; ८६.२३३; ८७.
 ५।१०।११।१८ ३।५।७।२२।२३।
 २३.२३६; ८८. ३।५।७।२२।२३।
 २५; ८९.२३९; ९०. २०।२१.७।१५।१६
 ; २३३; २३३;
 ७.८।१५।१७।२५ १२. ५।१३।१५
 ; १२. २५५; १३.
 ११ ३।१।१।३।२।२७ ६।१५।२०।
 २५.२५६; २५.२५६;
 २२ १८।२३ २५१; १७.२५३; १८.
 १९.२५३; २५१; १७.२५३; १८.
 १९।२०।२१ २१।२५ ११२.२५५
 ; १०५. २५५; ११२.२५५
 १५।१७।२१ १३०.२५९; १५७.११
 ; १३०.२५९; १५७.११
 १५१.२६२; १५५. ७।१०।१०।११।१५
 ; १५५. २०।२५ २।५ १५।१६।१८
 ; १५८. २६३; २६५; १६९. १५।१६।१८
 ; १६२.२६५; १६३. ११।१२।१६।१७।१९।
 २६५

२१ ११२०१२३ ११६८१७७
 ; १६५. २६७. ; २६८ ;
 १६८. २२२४ २
 २३. २७२; ४. २७२; २७३; ९.
 २७४; १०. २७३; २१. २७४; ३४. २७७;
 ३६. २७९; ४३. २८०; ४५. २८१; २१२;
 ४९. २८१; ५२. २८२; २८३; ६०. २८३;
 ६६. ११६१७ १४ १२१५१८
 २८५ ; २८६; ११. २८८ ;
 २८९; १२. २९०; १५. २९१; १००.
 ७११ १६१७७१९ १२४. २११
 २९२; १०४. २९७ ; १२४. २९९ ;
 १३७. ३००; १४१. ३०१;
 ३२. ३०२; ३३. ३०३; १५. १३२०
 २३. १०१३१६ ११२१३१२०१
 ३०५ ; २४. ३०६
 २३ १४ ५ १८१२०१
 २५. ३०७; ३४. ३०८; ३९. ३०९
 २३ ; ४२. ३०९; ६६. ३१२; ८४. ३१३;
 ८६. १६१६ १०१. ११६१
 ३१३; १८. ३१४; १०१. ३१५
 १७ १०४. ३१५; ११६. ३१६; १२०.
 ७११ १३२. ३१७; १४०. ३१८; १५५.
 ३१९; १११११५ १५६. ३१९; ३२७;
 ३२८; ३२५ ; १५६. ३२६; ३२७;
 ४. २०. ३३०; ३०. ३३१; ५५. ३३२;
 ५९. ३३३; ६०. ३३४; ६२. ३३५; ६५.
 ३३६; ७६. ३३७; ८२. ३३८; १००. ३३९;
 १४०. ३४०;
 ५. १. २. ३३०; ६१४ १९
 ३३८; ३३९; ३३३;
 ७. ३३९; ९. ३३९; ३३९; १३.
 ५१५ १९. ३४३; ३४४; २०. ३४५
 ३४६; १४१४१५१७ ११
 ; २२. ३४६ ; २४. ३४७;
 २८. १३१३१५१२५ १
 ३४८; ३४९; ३७. ३५१; ४७.
 ३५२; ५८. १४१५१२०१२०१२५
 ३५३;
 १२३ १३ १४२१ ३
 ३५४; ५९. ३५५; ३५६; ३५७; ७६.
 १३ १४१७ १११७१२०
 ३५७; ८०. ३५९; १६. ३६१ ;

११३. ३६३; ११४. ३६३; ११५. २०१२२
 ३६३; ११६. ३६४; ११८. ३६५; ११९. १५१२७
 १११४१७७१८१२२ ११७०१३१५१
 ३६७ ; ३६८ ;
 २२ १११११३ २१६१८
 ; १२०. ३६९ ; १२१. ३७० ;
 १२२. ३७०;
 २. ४. ३७२; १०. ३७३; २५. ३७५;
 २७. ३७६; २८. ३७७; ३७. ३७८; ३९. ३७९;
 ४१. ३७९; ४५. ३८१; ४६. ३८१; ४७.
 ३८२; ४८. ३८३; ४९. ३८४; ५२. ३८५;
 ५८. ३८६; ५९. ३८६; ६५. ३८७; ७२.
 ३८७; ७५. ३८७; ७६. ३८८; ७९. ३८८;
 ७८. ७८. १३१३१४१५१७१८१२७ ७
 ३९१ ; ३९२ ;
 १०१२३१२७ ३९९ १६. ३९५; १७.
 ३९५; ३९५; ११५. ३९८; ११८. ३९८; १२५.
 ४००; १२६. ४००; १३५. ४०१;
 ३. ५. ४०३; १०. ४०४; २८. ४०६
 २१ ; ३६. ४१०; ४२. ८१११२१३ ४४.
 ४१०; ४८. ४१४; ५२. ४१४; ५५. ४१३
 १६१७७ २०१२४२५१२५ १६१९ ७१०१
 ४१५; ५८. ४१७; ६०. ४१७; ६६.
 ८१८१२०१२०१२१२२२३ ६७. ४१९
 ४१९; ४१९; ४१९; ४१९;
 २० २३ ८१४२५१२६
 ; ४२०; ६८. ४२०; ४२१
 ४२२; ७४. १३१२१२३ ८४. ४२३; ११०.
 ४२३; १५. ४२३; १०६. ४२९;
 ४. ७. १६१७७१८१२१ १४. ४३२;
 १९. ४३२; १११५६ ११२ ११२
 ४३३; ५०. ४३६; ५७.
 ४३७; ६८. ४३७; २६१७७१३१७१८
 ४३७; ४३७; ४३७;
 ६९. ४३८; ७३. ४३८; ७४. ४४०; १५४.
 ७४. ४४०;
 ६. १. १३१९ १४ २३ ११०१
 ११ ५१२३ ४. ३ २. ५; ६
 ; ७. ३ ; ४. ६; ५. १५१६१२२ ७
 ; १०

१५१२२ १०११२१५१९ ८१३
 ; ६. ११ ; ८. १२; ९.
 ११५१२५ ६१२५ ११८१३१२२
 १५; १२. १८
 २१५१५ १३११५ १५१९६१२५
 १९; १३. २० ; २१
 १२१९८ २१. २०. १
 २२; २३; १७. २५; २६; २०. २७
 १५. १७१९१२२ १३११५
 ; ३०. २८ ; ३२-३३. २९
 १५ ७१२१५ २५ १
 ; ३० ; ३६. ३०; ३१; ३७.
 १११३३२१ ९१९१२२ १६१२११
 ३१ ; ३२ ; ५५. १६१२११
 २५ ८१११८ ८१३११५ ८११०
 ; ३५ ; ३६ ; ३७ ; ५०.
 १५ २२ २२
 ३८; ३९; ५६. ३९; ६३. ५२; ६५. १०२
 २०१२१२२ १ १३; ६५. ५५; ६७. १३
 ६८. ११ ११ ११९१२१२५ ५
 ६८. ५६; ५७; ६९. ११९१२१२५ ५
 ७१. ६१२१२३ ; ७७. ७१२१२३ ११३११९१
 ५० ; ५२ ; ५३
 २२१२५ ८११११३ २५ ५
 ; ७९. ५५ ; ८०. ५५; ८५. ५९
 १६ ११११५११२३ २१११८ ७
 ८५. ५९; ६० ; ६१ ; ६२;
 १२११६११२१२५ ३१७ १५ ६१
 ६३ ; ६५; ६६. ६५; ६६
 १७१२३ ५१७८१११११८ १
 ; ८७. ६७ ; ६८;
 ८९. १८ ; ९०. ७३; ९१. ११११९ १९
 ; ७३; ९३.
 ७३; ९५. ७३; ९६. १९१२० ; १०२. ७८;
 १३१२१२२ १२११६१७११२० ; १०३.
 ७९ ;
 ८१; १०५. १६; १०८. ५१११२० ; २१९;
 १७ ६१८ ३११०१
 ११३. ८५; ११५. ८६ ; १२३. ८७
 १५ २०१२१ १ १२६.
 ; १२५. ८७ ; १२५. ८८; १२६.
 ८९; १२७. ८९; १२८. ९०; १३५. ९३ ;
 १२ १८११९ ५६१७१९
 ९५; १५०. ९५ ; १५७. ९६ ;
 १५५. ९६; १५८. ९७ ; ७१९१२५
 १३ १८ ;
 १६१. १०१; १०२; १६२. ७१२११९१
 १०३
 २२ ; १६३. १०५; १६७. १०६; १६८. १०६;
 १७७. ३१५१७२१ १३१७७२० ; १८२.
 ५१७ १०९ १५११५१८१२०१२२
 ११०; १८५. ११०
 ७१११ ५१३ १ १११
 १८६. १११; ११२; ११३; ११२. १११

१३१७२३ ११५. १५१११९
 ; ११५. ११५ ; ११६.
 १ १५११८२० ५१७८
 ११६; २०५. ११६ ; २०५. ११७
 १० ; २१७. ११८; २२१. १३११३
 ११८; २१७. ११८; २२१. ११८; २२२.
 १८ ३१५१८१० १५११९१
 ११८; ११९ ; २२३. १२०
 २२ ;
 २. १. २११११११३१७ २१०
 १२२ ; ११. १२५;
 ५२. १२६; ५७. १२६; ५९. १२७; १२८;
 ५०. १२६; ५२. १११३११६१७ ५११२
 १२९ ; १३०;
 ८०. १३१; ९३. १३२; १०५. १३३; १३०.
 १३६; १३९. ३१८१२२१५ १३
 १३५; १३९. १३५ ; १५३. १३६;
 १७५. १३७; १९७. १२१६११८ १६
 १३९ ; १५०;
 ३. १. १५१; ९. १५१५ ; १०. १५१;
 १६५; १५. ६११११२ २५. १५७; १५८
 १५ ; २६. १५८; ३५. १५६ ७११९ ६१८
 २५ ; ३५. १५५; १५५; ३७. १५६;
 ५२. १५७; १५८; ५३. १५९; ५६. ८१९
 १९१२० ; १६१; ५९. १६३; ६२. १६३;
 १६५; ६६. १७१८ ७५.
 ११११५ २०१२२२५ ११२ ७५.
 १६९; ७६. १६९ ; १७०; ७८.
 १७०; ७९. १७६; ८२. १७१; ९३. ११६.
 १७२; ९५. १७२; ९९. १७३; १०९. १७५
 १० ; १११. १७५ ; ११२. १७५;
 ४. १. १७८; २. १६१; ३. १९१२१२६
 १८९ ;
 १३. १८२; १८३; १५. २३१५ ११३१९१
 १८३ ; १८५
 १० ; १६. १८५ ; १८५; १९. १२१२१२२
 १८५ ;
 २२. १५ २१५१२१२२२३२१
 २२. १८८; १८९;
 २६ ; २३. १९३; १९५; २५. १९५ २
 ; १९५; १९५; १९५; १९५;
 ३५. १७२२२५ ७१२२२५ १६
 १९५ ; ५२. १९७ ; १९८;
 ५६. १३११२१५ ५७. १८२३
 १९९ ; ५७. १९९; ५८.
 १६१२३ ५ ११ ११
 २००; २०१; ५९. २०१; २०२; ५२.

१९ १५११० १६११८ १४
 २०२; २०३; ५५. २०३; ५७. २०४;
 १४१६११७१२०१२४ १६११९
 ६२. २०५; ६४. २०७;
 ११४५ ७१९११०११११२१ १७१
 ६६. २१६; ७४. २०८
 १९१२१२५ २५१८१० १०
 ८७. २११२; ९३. २१३; ९६. २१३;
 १०१. २१४; १०४. २१४; १०६. २१५;
 ११०. ३५१७११०११६१२४ २१६ २१७;
 १२०. ११०११५ १२११. १२११५ १३०.
 ६१८१२०१२४ १५११६ १३२. २२३;
 १४३. २२५; १४४. २२६; १४८. २२६;
 २३७; १४९. २२८; १५३. २२९; १५४.
 २२९; १६०. १६१२१ १६१. १६१२३
 १६३. १६२०; २३३; १७१. २३४;
 १७२. ३३६; १७४. २३५;
 ७. १. ५१६१०१११११३ ३३७;
 २३८; २३९; २४०; २. २४१; ३. ५१८
 २११२३ ६. ५१६; १२. २४५; १३. २४६;
 १४. २४६; १७. २०. २४७; १८. ७१७;
 २१. २४७; २४. ७१८११६ २५.
 २५०; २८. २४९; २५२; ३३. ७१४
 ३६. २५१; ३७. २५५; ३९. २५६; ४०.
 २५७; ५०. २५७; १६१७ ५४. २५९
 २५. ५९. २६२; ६५. २६२; ६८.
 १७१११२१ २६२; ६९. २६३; ७०. २६३; ७२.
 ३३७ ७१८१०११३ ६१८११११
 २११२४२६ २६७; ७४. २६८; ७७. १७
 २११२३ ७८. २६९; ८०. २६९; ८२.
 १३११५ ८६. २७१; ८९. २७१; ९०. २७२;
 ९६. २१११११११६११८ ११११८
 २७३; २७४; २७५;
 १११११४ २७६;
 २. १. २७८; २. २७८; ३. १११११२

४१. ३३२५. २१७ १२११३ ७. ७२३
 २८०; २८१; ५. २८१; ८. २८२;
 १०. १४२१ १४ १०११३१४. १३.
 २८३; २८४; २८५; २८६;
 २८६; १५. २८६; १७. २८७; २३. २८८;
 २७. २८९; ३५. २९१; ३६. २९१
 २२; २९३; ३७. ३६१५
 ४४. १०११६ ५८. २९७; ५९. २९७; ६२.
 २०१२१ २१ ७१६ ६४. २९९;
 २९८; २९९; ६३. २९९; ६४. २९९;
 ६७. ६१८१२१२५ ३०१; ६८. ३०१;
 ७३. ३०२; ७८. १४११५ २२
 ८११११४११८ ३०३; ८०. ३०३; ८२.
 ८१११११११११ ३०४; ८४. ३०४; ९१. ३०५;
 ९८. ३०५; ३०६; ९९. ३०८; १००.
 १०११६११६ ३०८; १०२. ३०९; ३१८१३
 १०७. ३१२; ११४. ३१३; ११७.
 ३१३;
 १०११३१११२१ ४१८
 ३१६; १०. ३२०;
 १४. ३२१; १५. १६११८१२२ ३३. ३२३;
 ४४. ३३१६१७ ४५. ३५५; ५०. ५११८
 २१ ५४. ३५९; ३६०; ५५. २०१२२४
 ५६. ३६१; ५७. ११११३ ६६. ३६२; ६९.
 ३६३; ७१. ३६३; ७३. ७१११११
 ३६४; ७९. ३६५; ८३. १०११११५ ८५.
 ३६६; ८६. ३६७; ८८. ३६९; ९२. ३६९;
 १०११३ २२
 १०७. ३७०; १०८. ३७०;
 ४. १. ११०१२० ३१२० ११४४
 ५१६८ १. ११११७ १३. १८; २४.
 ३१९; २७. ३१९; ३०. ३१९; ४१. ३५०;
 ४७. १२११६ ५५. ३५२; ६०. ३५३; ६१.
 ३५४; ६५. ११११५ ६७. ३५५; ७५.
 ३५६; ७७. ३५६; ८२. १५११६१७१७१
 १८ १३. १३११११६ १३. २० २१०
 १३. ३५८; १३. ३५९; ३६०;

८११० ७१६१२२ ४११० २१२२४
 ३६१; ३६२; ३६३
 २४२६१२ ३६१० ३१६२६;
 ; ३६१; ३६५;
 २६१०१११८ ; ५३६६; ३६७; ८०
 ३६७; १२३६९; १७३६२; १८३७३;
 २६३७४; ३५३७५; ४७३७६; ५१०
 ३७७; ५५३७७; ३७८; ५६३७८; ६६०
 ३७९; ७०. ६१०११११२१४ ४११४
 ३८१; ३८२;

२२. ११६; ३३२१ ११४ ११९
 ३८७; ३३८७; ३८८; ४३८८
 २४ ८१०११३ ४५२५ ३९१;
 ; ६३८९; ३९१;
 ३९२; ७. १११११११११७ ८३७
 ३९५; ३९६; ३९७; १६३९८
 १० १७१११२२ १७ १६३९८
 ; १५३९६; ३९७; १६३९८
 १२१ १५१ १८१ २२ ५७
 ; ३९८; १९०
 ७१११ ३९९; २१३९९; २५४०२३;
 ६७०३; ३२४०४; ३८४०५; ४२.
 ४०६; ४०७; ४६४०८; ४८४०८;
 ५५. १०११५ १४ १२ १७१९
 ४०१; ६२४११; ६९४१२; ७२.
 २१ ७ ५५१६१७
 ४१२; ४१३; ७८. ४१३; ८०.
 १२११४ ; ८१. ८१९ ८२. ४१५;
 २३. १२१३२५ १३ १२ १२
 ४१६; ४१७; ८४. ४१७; ८६.
 २०१२१२३ ; १२. ४२०, १०६. ४२१;
 १०८. १४१८१२०२३ ;

३. १२. ४२५; १३. १२२०
 ११ २१. ४२७; २९. ४२८; ३२. १३१७१
 १८१२३ ; ३४. ४३०; ४३१; ३७. ४३१;
 ४३२; ३८. ४३२; ३९. ४३३; ४१.
 ४३३; ४५. ६१४; ५८. ४३३; ४३९; ५९.
 १४११६ ३१५७७ ७७९१०१ १७२४
 ४३९;
 ६१. १०१६ १६ ११०११११२
 ४४१; ६५. ४४२; ११०११११२;
 ७९. ४४४; ८२. ४४५; ८७. १०११३१
 १४१६१७ ; ८८. ४४७; ९१. ४४७;

४१८; १०८. ४४९; ११०. ४४९; ११७.
 ११२१
 ४५०;
 ४. ११२१७ ४५५१३; ७. ११४
 ४५२; २. ४५४; ७. ४५५
 १५ ; १४. ११११२१७२४ ; ४५७; १६.
 १८२१ ४५७; १७. ४५९; २८. ४६०; ३२;
 १८२१ ४६१; ३५. १६१७ ३६. ४६२; ३८;
 ४६१; ३५. १६१७ ३६. ४६२; ३८;
 ४६३; ४७. ४६४; ६८. ७२०१२१
 ४६६;

तल् (प्र.) ५. १. ५९. ३५६; ४. २. ४. ३३; २७.
 ४३३.

तल् (प्र.) २. २. ६. ८१२१२; ५. १. ११९.
 १५१७ २६ ६६६७७७७७७
 ३६५; ३६७; ३६८ ; १२०.
 ४५१०११११२१३१४१५ १२१;
 ३६९ ; १२१;
 १९२० ५७ १२२. १५. १७
 ३६९; ३७०; १२२. ३७०; ६. ३.
 ३५. १५५; ६२. १६५.

तलुन ४. १. १५. २०९.
 तलुन ३. २. ५६. १०५; ४. १. १५. २०९; ८७.
 २३२.

तलुनी ४. १. १५. २०९.
 तलोप १. १. ५७. ११७; ६३. १६९; ६. १. ६८.
 २१ १५७. १६; ४. २. १८८; ४२. १९;
 १०४. १४१६.

तलोपवचन ४. ३. १५. ३०४; २२. ३०३.
 तल्लक्षण १. २. ६५. १९११९; ६६. ५५५५;
 ६७. १२४८; ६८. १२१३१३१५ १०१
 १०११११३१५१६१७

तल्लस्वत्व ७. ३. १०७. ३८०.
 तवर्गप्रतिषेध १. २. ४. २६३; ५. ३. १. ४०२.
 तवर्गानिर्देश ६. ३. ७. १६२.
 तवर्गान्त ७. २. १०. २३६.

तवममौ डगसि (पा. सू.) ७. २. ९८. ३०६;
 १०७१६.

तवै (वे. श.) ६१.१५८.१५
 तवै चान्तश्च युगपत् (पा. सू.) ६१.१५८.
 १६.
 °तव्य° (प्र.) ३१.९४.७१.
 तव्यग्रहण ४१.१५. ७१७७ २०८.
 तव्यत् (प्र.) ३१.९६.२९.
 तव्यत्° (प्र.) ३१.९४.७१.
 तव्यत्तव्यानाथिरः (पा. सू.) ११.४४.१०३.
 तव्यदादि १३.१. १७१७१९; १२.२७६; ४.
 १२१२१३१४१५१६
 ३. ३०५; ३१.१९.
 ७।२७०; ११. ७।७०; १४.७३;
 १७. २२; ४.१.१०३९.
 तव्यद्ग्रहण ४१.१५.२०८.
 तशब्द ११.२६. ५६१०; ७९.४६; ३१.
 ६०.५६.
 तस् (प्र.) ६१.६३.३३; ४.१४९.२३२;
 २२९.
 तस्° (प्र.) ११.३८.१५; २.४.३३.४२२.
 °तस् (प्र.) ४.३.६०.३१०; ६.३.३५.१५४.
 °तस्° (प्र.) ६१.६३.४२.
 तस् (धा.)
 तस्यति ५.३.१०. १९१२०; ७.३.७१.
 ३३३.
 तसन्त २.३.२.४४; ४.३.६०.३१०.
 तसर्थप्रत्यय ५.३.२८.४०८.
 तसि (प्र.) ४.२.१०४. १९१९२; ५.३.७.१०.
 २०१३३२४; ८. २।५।५।६।८।८
 ०५.
 °तसि° (प्र.) ४.२.१०४.२१२.
 तसिप्रकरण ५.४.२४.४३६.
 तसिल् (प्र.) ५.३.७.१०. २०१२०१३३२४;
 ८. २।५।६.
 तसिलादि (ग.) ११.३८.१५; ५.३.७.१०.
 ३०८; ६.३.३५. ६।९।१२।१४।१६।१६।
 १८।२०।२२; १५५.

तसिलाद्देवाकृत्वसुचः (पा. सू.) ५.३.
 २८.४०८; ६.३.६२.१६२.
 तसित्वचन ५.३.७.४०५.
 तसु (प्र.) १४.१९. १६।१६ ३२०; ५.३.२८.४०८.
 तसुशब्द ५.३.२८.४०८.
 तसौ मत्वर्थे (पा. सू.) ११.५८.१५५.
 तस्कर ६१.१५७.१६.
 तस्थस्थमिपां तांतंतामः (पा. सू.) ११.
 ५०.१२०; ३.१०.२६७; ३.१.९१.७४.
 तस्थिवस् ११.३९.१२; २.१८.२००; ६.४.
 २२. १२।२३; ११३; ८.२.७२.४१७.
 तस्माच्छसो नः पुंसि (पा. सू.) ११.६७.
 १७३; २.६६.२४८; ४.१०४.३५१; ४.१.
 ३.११६; ६.१.१०२.७४; ७.१.२८.२५१;
 २५२.
 तस्मादित्युत्तरस्य (पा. सू.) ११.२७.
 २६; ६.१.१६०; ६.७. १७१३; १०।१५।
 १७४
 २३; १७५; २.१.१११; २.२.३.४०८;
 ३.१.३३.४३; ६.७.५०; ११.७२; ७३;
 ४.१.६०.२२५; ५.१.२३.३६७; २.४९.
 ३६४; ६.१.८४.५१; १८६.१३१; ४.२२.
 १९०; ४९.२०१; १०१. १।२५; ७.१.
 ३.२२६; २.७.२५१; १०.२७२; २.३७.
 २६२; १०.७.३१३; ४.४७.३५१; ८.२.
 १. ६।१०
 ३८५.
 तस्मिन्नि च शुष्माकास्माकौ (पा. सू.)
 ११.६७.१७३.
 तस्मिन्निति निर्दिष्टे पूर्वस्य (पा. सू.) ११.
 ६५.१७०; ६.७. १९।२२ १।२०।२४
 १७५; ६.१.७.५२; ८.४.५१; १९२.
 १११; ३.२५.१७; ६६.१६५; १११

१७५; ४.६२.२०५; ७.१.७२.२६५; २.
८.२.३०३; ८.२.१.३८५; १०८.४२२.

तस्मिन् भवति ५.३.१४.४०५.

तस्मै भवति ५.३.१४.४०५.

तस्माच्छु द्विहलः (पा. सू.) २५.

तस्यग्रहण १.३.९.१२१९; ४.१.९२.२४५;
३.१३२.३२३; १३१९३; ३२२.

तस्यग्रहणसामर्थ्य १.३.९.२६९; ४.१.९२.
२४५; ३.१३२.३२२.

तस्य च दक्षिणा यज्ञाख्येभ्यः (पा. सू.) ५.
१.९६.३६९.

तस्य निमित्तं संयोगोत्पत्तौ (पा. सू.)
२५.

तस्य निमित्तप्रकरण ५.१.३८.३५९.

तस्य परमाश्रितम् (पा. सू.) १.१.१.१०;
८.१.१.१२०१२१; ३६९; ३६३.

तस्य पाकमूले पीत्वादिकर्णादिभ्यः कुण-
ब्जाहचौ (पा. सू.) ४.१.२७.२१३; ५.२.
२५.३७५.

तस्य पूरणे (पा. सू.) ५.२.४८.३२२; ३८३;
४९.३८४.

तस्यप्रकरण ४.३.१३२.३२९.

तस्य भवतः ५.३.१४.४०५.

तस्य भावः (पा. सू.) ५.१.११९.३६६; ३६८.

तस्य व्याख्यान° (पा. सू.) १.३.१०.२७३.

तस्य समूहः (पा. सू.) ४.२.३८.२७२.

तस्यापत्यमत इत् (न्या.) ४.१.९२.२४५.

तस्यैदंविशेष ४.१.९२.२४५; २.९२.२९०; ३.
१३२.३२९.

तस्येदम्. (पा. सू.) ४.१.४८.२१७; १२१९३;

१२.२४५; ३.६६.३१९; १२०.३१८;

१३२.३२९; ३२२; १३५.३२२; ४.७६.

३३३.

ताक्षण्य ४.१.१५३.२६२; ६.४.१३५.२२२.

ताक्षण ४.१.१५३.२६२.

ताच्छब्द १.१.२९.९१; ३०.६२; ७०.

१२०; २.२७.२०२; ४२.१०११०;

४३.२२९; ४८.२२५; ४.४९.३३२;

२.३.१८.१२१३; ४.२.६०.२८३; ६३.

२२९; ३.४८.३०९; ६६.३१२; ४.

३०.३३९; ५.१.२.३३८; ८०.३५९; ९४.

३६०; २.७९.३२६; ४.५०.४३७; ६.

१.३७.३२.

ताच्छीलिक ३.२.५६.१०५; १४६.१३३;

१५०.१३४; ६.४.१७२.२३४.

ताच्छीलिका ३.२.५६.१०५; १५०.१३४.

ताच्छीलियादि ३.२.८४.१३२.

ताडनाश्रयिन् ८.१.८.३६३.

तात् (आदे.) १.१.५३.१३१.

तातद् (आदे.) १.१.५३.१३०; १३१; ३.१.

८३.६३; ६.४.१.१८०.

तात्स्थ ४.१.४८.१५१५.

तात्स्थया ५.४.५०.४३७.

तादर्थ्य १.१.२९.९१; ३०.६२; २.४२.२१४;

१०; ४३.२२९; ४८.२२५; ४.४९.३३२;

२.१.३६.५११५१५; ३.१३.४१५;

१४१९६१९; १८.१२१३; ३.१.१४.२५;

४.२.६०.२८३; ३.६६.३१२; ४.३०.

३३९; ५.१.२.३३८; ८०.३५९; ६.१.

१७.३२.

तादायनि ४.१.१३.२५१; १५.२५२.
 तादि ३.४.७९.१२३; ६.२.५०.१२८; ४.१.४९.
 २२८; ८.३.४१.४३४; १०१.४१८.
 तादिस्वर १.१.५१.२६१२७; १३०.
 तादृश ३.२.६०.१२१४.
 तादौ च निति कृत्यतौ (पा. सू.) १.१.
 ५१.१२९.
 ताद्यर्थ १.१.५१.१३०; ६.२.५०.१२८.
 तान्द्वय ४.१.४८.१५१९६.
 तान्द्रूप्य ६.१.८५.६५.
 तान्त ४.३.१५.३०३; ५.३.८३.४२५; ६.३.
 ३५.१५५; ७.३.५०.३२८; ३२९; ४.४६.
 ३५०.
 तान्तव ७.३.४५.३३३३.
 तान्तात्कः (पा. सू.) १.१.५७.१४३.
 तापस ६.१.४९.३८.
 तापसायनि ४.१.९५.२५२; १५८.२६४.
 तापसी ६.४.१७२.३३४.
 ताताम् २.२.२९.४३०.
 ताम् (प्र.) ६.४.१३०.२११२३२४२५.
 तामिस्र ५.२.१०३.३२७.
 तारका ४.१.९२.२३६; ७.३.४५.२०१२०.
 तारभाव ६.३.१०९.१७७.
 तारिका ७.३.४५.३३५.
 तार्णकर्णपिञ्ज ६.१.१३.२३०.
 तार्णविन्दवीयं ४.२.२८.२७६.
 तार्थीयिक ४.२.७.२७३.
 तालपतन ५.३.१०६.४२६.
 तालु (प्राण्य.) ११३.
 तालुस्थानं (प्राण्य.) १.१.५०.२३१७७; ३.
 १०.२६७.

तावकीन ५.३.३.३०३.
 तावत् (अ.) १; ५; २१ २८; १० १ १०;
 १५ १८; १७ ७ २३; १२ २५ ३१;
 १४ १९; २०; २३; २६; २८; ३२; ३३;
 ३५; ३६; १.१.१.४११५१९८; ३९;
 १.४.१९६ १७ १४ ११११३
 ३. ४३; ४६; ४७; ५०; ५१
 २१ १५३; ७.११०१२ १६१२५
 ५३; ५४; ५५; ५६; ५७; ५८;
 १०. ११२१२१ २०.७४; ५७६; २३.
 ८१; ३१२१९१२३; २४.१८; २५.१७;
 २७.२८; ७१२ २८; २८.१६; ३८. १३१५;
 ३९.२२; ४१.१०३; ४३.१०१; ४४.
 १०३; १०१९६१२२ ११७ ४५.
 १११९६१२३ १११; ४६.११२; ५१९०१११
 ११३; ४७.
 १२१ ७ ६१७ ५०.१२३; ५६.
 १३३; १३७; १३९; ५७.१२३; १२१२१
 १२५ १७ १२८; १५१; ६०.१५८;
 १४५; १४७; १४८; १५५; १६५;
 ६१.१५९; ६२.१६३; १६५; ६३.१६७;
 ६७. १६२२ १११३ ६८.१७६; ६९.
 १७२ ७३.१८१ ७४. १३१९८ १८;
 १७८; ७७.१८१; ७४. १३१९८ १८;
 ७७.१९१; ११.१९८; २७.२०३; २०३
 ६ ७१४; २०.२४; २०६; ३३.७९
 ; २०.२४; २०.२४; २०६; ३३.७९;
 ३९.२१६; ४३.२१५; ४५.२१७; ४८.
 १२१८ ४.१२१२ ५०.२६६; ५८.
 २२५; २२५; ५०.२६६; ५८.
 २३०; ६४.२३८; २३९; २४० १७१८१
 २१; २१५; २१६; ६८.२४८; ७१.२५०;
 ; २१५; २१६; ६८.२४८; ७१.२५०;
 ७२.२५२; ७१.२५२; २२८ २५७;
 २६१२८१२८ २.२५९; २६०; ३.२६१; ४.
 २६३; ९.२६७; १०.२६७; ११.२६७;
 १२.२७५; १२६; १४.२७८; १६.
 २७०; २१.२६०; ६०. ११२०; २३१२५
 २७१; २१.२६०; ६०. ११२०; २३१२५
 ६२.२८७; २८८; ७९.२९५; ४.१.२६६;
 २. २११२५ १६१२० १३. २१२३
 ३०५; ३१०; १३. ३१६; १४.

३१९; २१. १११९४; २३. ३२६; २०.
 २१९४१७; २५. ३२६; ३२. ३३५; ४२.
 ३३१; ४९. ३३३; ५४. ३३९; ५५. ३३९;
 ६२. १६२०; १०१. ३५०; १०४. ३५१;
 १०८. ३५३; १२९. १२१२;
 २. १. १. १७१२०; १६१७७; ३२;
 ३६३; ३६३; ३६९; ३७५; ३७९; २.
 ३७५; ३७६; २४. ३७५; ३६. ३६९;
 ३९०; ५१. ३९३; ५५. २३२५; ६०.
 ४०१; ६९. ४०३; ४०३; २. ५. ४१०; ६.
 ४२५; ४११; ४१२; २. ४. २३; ४२१;
 ४२६; २५. ४२७; २९. १४१४; ४३३;
 ३४. ४३६; ३. १. ४३९; ४४२; ३. ४४४;
 ४. ४४५; ८. ४४७; १८. ४४२; २८. ४५५;
 ४६. ४६३; ५०. ४६३; ६५. २०१२१२२;
 ४. १. ४७३; १६. ४७७; ४९. ४८६; ६२.
 ४८०; ७७. ४८३; ७९. ४८६; ८५. ५००;
 ५०१; ५०२;
 ३. १. १. २३; ३. १७; १०; ७. १२; ८.
 ११८२१; १२; २२. २३; २६; २६.
 ३२; ३३; ११५; ३७. ७१८२१; ३६.
 १६३२; ४३. ५१; ४५. ५३; ५८. ५६;
 ६७. ६६; ५७; ७८. ६१; ८३. ६१; ८७.
 ९६; ९७; ९६; ९०. ७१; ९१. ७३; ७४;
 ९२. ७६; १३. ४. ११; २. १०. ७. १२; ११०.
 ११८; ११४. ११९; ११५. १११३१६;
 १२३. १२३; १२४. १२७; १२६. १२६; ३.
 ३. १३९; १०. १४३; १८. १६१११८;
 ८३. १५१; ४. २. १६१९; ८. १७१; २१.
 २२. १७२२५; ६७. १७३; ६९. १८०;
 ४. १. १. १६०; १०१६१८१९८; १६८;
 १६८;

१६५; ३. १६९; १२१३१६१७१९;
 ६. २०२; १३. २०५; १४. २०५; २०६;
 २०. २११; २५. २१२; ४८. २१६; ५४.
 २२६; ५५. २२६; ६६. २२७; ७८. २३०;
 ८२. २३४; ८८. २३६; ८९. २४१; ९२.
 २४२५; ९३. २४८; २४९; ११११६;
 २५०;
 २५१; १४५. २६०; १६८. २६९; २. २५.
 २७६; ६६. २७६; ७०. २८७; ९२. २९०;
 १३२. ३२२; १३५. ३२२; १४०. ३२३;
 १५५. ३२५;
 ५. १. १. ३३६; १३. १०११६;
 २८. ३३३; ५९. १०११२४; ३५७; ११९.
 ३६३; ३६९; २. ३७. ३७६; ४५. ३८०;
 ४१. ३७९; ४५. ३८१; ४७. ३८२; ५१.
 ३८४; ३. १. १११२; ४०५; ५५. ४१३; ४१५;
 ४. १३५. ४१३;
 ६. १. १. १२; ५. १५; १११११५१९;
 ८. १५; १७. १६; ३७. ३१; ३७; ४५.
 ३७; ४८. ३७; ५०. १२; ३७; ६१. १५;
 ६३. ४५; ६४. ४५; ८४. १५११११६१;
 २४; ८५. ४६; ८६. ६५; ९१. ७१; १०८.
 १५; १३५. १८१९; ९६; १४७. ९६;
 १५८. १३०; १६१. १०२; १६२. १०३;
 १६३. १०४; १६७. १०५; १७४. १०८;
 १८६. १११; २२३. १२०; २. १. १२१;
 ५२. १३०; १३९. १३५; ३. १०. १४५; ३. ४.
 १५३; ३६. १५६; ४२. १५७; ५९. १६३;
 १२४. १७६; ४. १. १८०; ३. १८२; १९.
 १२६; २२. १६१७; १८०; १२३;
 १९१; ३. १. ११; ४२. १९७; १९७; ६२.
 २०५; ८९. २१२; १०६. २१६; १३३.

२२३; १३५-२२४; १६१-२३१; १६३-
 १९२०; १७१-२३३;
 ७-१-१-२४०; १०-२४४; १४-२४६;
 ३०-२५२; ३७-२५५; २५६; ५६-२६०;
 ५८-२६१; ७२-२६३; १९२२; ८१-२६६;
 ८९-२७१; २-३६-२६२; ५८-२६७; ५९-
 २९६; ६२-२९८; ८४-३०३; ८६-३०४;
 १०७-३१२; ३१३; ११५-३१४; ३-३-
 ३१७; ४-३१९; ३१-३२२; ५०-३२८;
 ४-२-३२३; १-३२७; ६१-३५४;
 ८-१-१-३६१; ३६२; ३६३; ४-३६६;
 ९-३६८; २-१-३६९; ३-३७३; ३-१२-
 ६-३७४; ८-३७५; ४२-३७६; ११-३७६;
 १६-३७७; ३७८; २५-४०३; ४२-४०६;
 ५६-४१०; ७८-४१४; ३-१२-४२४; २९-
 ४२३; ३९-४३३; ५५-४३७; ५९-४४०;
 ६४-४४२; ७२-४४३; ७९-४४५; ९७-
 ४४८; ४-१३-४५६; ६८-४६६.

तावतिथ ५-२-७७-३८८.

तावतिथी ५-२-५२-३८९.

तावती १-१-१-३३१; ५-२-५२-३८९; ९४-
३९४.

तावद्धार्य १-१-१-३३१.

तावद्ध्यस् ५-२-३७-३७६.

तास् (प्र.) ३-२-८३-११०; ७-२-६२-२९८.

तास् (प्र.) १-३-१०-२६३; ६-४-६२-२०१
८११०१२२१२३२४

तासि (प्र.) २-४-८५-५६१; ५०३; ६-१-
१५८-१००; ७-२-५९-८१९१५१९१
२०१२१२४२४२४ ११११४
२९९९.

तासिग्रहण ७-२-५९-२९८.

तास्यग्रहण ७-२-५९-५६१८११११

तास्यनुदात्तेऽन्डिद्वुपदेशाल्लसाधालुकमनु-

दात्तमाह्विडोः (पा. सू.) ६-१-१९५-११५.

तास्यादि १-१-६७-१५१५६; २२२४; ६-१-
१८६-१८१२२२२५ ११२; १९२-
११४.

तास्वत् ७-२-६२-२९९.

ति (प्र.) १-१-२३-३२; ५३-१३१; ३-४-
१०२-५१९१०; ४-१-१-१९१; १९५;
६-१-६८-४६; १३; ७-२-९-२८३.

तिग्रहण ४-१-१-११९; ६-४-१४२-२२५
११

तिङ् (प्रत्या.) १-१-५६-१८१०१२१
१३५; २-६४-
२३५; ४-१-३०२; ९-३१५; २१-३१७
१८; २-३-१-४१६; ४६-१७२२; ६५-
४६७; ३-१-६७-१६१९७; ८५-६४;
९१-७३; ७३; ९३-७७; २-१०७-११४
२०; १२४-११७; ३-१६१-१६६; ४-१-१-
१८९; ५-३-६६-१७२१; ६८-४२१;
६-१-८५-१७१९; ९३-७३; ७४; २-१३९-
१३१३; ३-७३-१६९; ४-१३०-२२१;
७-१-३९-१४१४; २-८२-३०३; ४-२-
३४६; ८-१-२७-८११०१२१८; ५१-
१६१६; ७०-४५; ७१-३८२; ३-१०१-
४४८.

तिङ् (प्रत्या.) २-३-१-२१२१; ६-१-८५-६३
१८

तिङ् (प्रत्या.) १-४-१४-३९८; २१-३६२; ६-
१-१-१४१९; ८-१-१-३६६.

तिङ् (प्रत्या.) ३-१-५-६५; ६-१-८५-६३.

तिङ्गतिः (पा. सू.) २१; १.१.६३.१६८;
 ६७.१७२; २.४.८१.२१७; ३.१.१२.
 २३; ४.२.१६९; ६.१.७१.५०; १३५.१४;
 ८.१.१८.३७२; ७२.३६३; २.६.३६१.

तिङ्गन्त (पा. श.) १.२.६४.२३६; ७।७।९; २.३८;
 ४.८१.२१७; ३.१.७.१६; १३.१।७।०।
 १०।१।१।२; ३.१.५.१३३; ४.२.१६९;
 ४.१.१.१।६।७।८।९; ५.३.६८.
 २२०; २२१; ६.१.१.१५; ८५.६३; ८.१.
 २८.३७५; ४७.३७६.

तिङ्गन्तविशेषण ८.१.४७.३७६.

तिङ्गपवाद् २.३.४६.२६३; ३.२.१२४.१३७.

तिङ्गभिहित ३.१.६७. ३।६।७।१३।१३।१३।१५।
 १५.

तिङ्गश्च (पा. सू.) ३.१.९३.७७; ४.१.१.
 १८९; १.१.३; ५.३.५५.२१३; ४.१.४; ६८.
 १३।१५
 २२१.

तिङ्गस्त्रीणि त्रीणि प्रथममध्यमोत्तमाः (पा.
 सू.) १.४.१.२१६.

तिङ्गदेश २.३.४६.२६३; ३.२.१२४.१३७;
 १।२।२
 १२७.

तिङ्गि चोदात्तवाते (पा. सू.) १.१.५७.१२७;
 ७.४.२.३२६; ८.१.७०.३८१.

तिङ्गि चोदात्तवर्जम् (पा. सू.) ८.१.५७.
 ३७९.

तिङ्गकृत २.४.८१.२१७.

तिङ्गग्रहण १.१.५६. ६।१।१६; २.४.८५.५०१
 २५; ३.१.९३. १३।१३; ४.११०. २५।२५;
 ४.१.१. १०।१०; ५.३.६८. १३।१६;
 ७१.३८१; २।६।८।१।११
 ३८२.

तिङ्गनिघात ८.१.६८. १२।१२
 ३८०.

तिङ्गप्रकृति ३.३.६६.४१३.

तिङ्गप्रतिषेध ६.१.७१.५१.

तिङ्गप्रयोग २.३.६५.२६७.

तिङ्गभावित् ३.१.९३.७७.

तिङ्गविधि १.१.६३.१६६; ६.१.१. १४।१५;
 ८.१.१.३६६.

तिङ्गसदृश ६.१.७१. ५।६; १३५. १६।१९.

तिङ्गसमानाधिकरण २.३.४६. १४।१७.

तिङ्गसमास १.२.६४. १३।१३।१३।११४.

तिङ्गसमुदाय १.२.४५. ७।७।९.

तिङ्गसमुदाय १.२.४५. २१।१६.

तिङ्गच (पा. सू.) १.१.५९.१५७.

तिङ्गज (धा.)
 तैत्तिके ७.४.६५. ३५।३.

तिङ्गज (धा.) १.१.६७. १७।५.

तिङ्गजि (पा. श.) ७.४.६५. ३५।५.

तिङ्गज् ६.१.१८५. ११।०.

तिङ्गज् ६.१.८५. ६१।१.

तिङ्गज् (गृहो.) १०।१२; १.२.२८. ११।११
 २०६.

तिङ्गजिराण ३.२.१०७. ११।२.

तिङ्गजिर्वत् ३.२.१०७. ११।२.

तिङ्गजिडीक ४.३.१५६. ३२।६.

तिङ्गजिरे (अं. का.) ४.२.६६. २६।३.

तिङ्गजिरिकलमाषी २.१.५५. ३१।६.

तिङ्गजिरिन् (अं. का.) ४.३.१०४. ३१।६.
 २१।२।२३; १६.

तिङ्गजिस्वर ३.१.३. २१।२।२३; १६.

तिङ्गजिस्वरित् (पा. सू.) १.३.३. २६।२; ३.१.
 ३. १६; ६.१.८५. ६१; २.१.१२२.

तिङ्गजिथि (का. प.) ४.२.३५. २७।७.

तिङ्गजिथी (का. प.) ३.१.२. ३।२१
 ५.

तिङ्गजिथुक् (प्र.) ५.२.५२. ६।६।७।९।१०।१३
 ३८५.

तिङ्गि (प्र.) १.२.४५. २२।१; २.४.४६. ४६।६.

तिर् (प्र.) १-२-४५-२२१; ३-१-८३-६३.
 °तिपि° (पा. श.) ७-२-१०-२६५.
 तिबन्त (पा. श.) १-२-४७-२२२; २२३.
 तिबादे १-३-१२-२३१२६.
 तिबेकादेश १-२-४५-२२१; २२२.
 तिबेनवृत्त्यर्थ १-२-४७-२२२.
 तिमिरवन ८-४-६-४५५.
 तिमिङ्गिल (प्रा.) ६-३-७०-१६८.
 तिमिङ्गिलगिल ६-३-७०-१६८.
 तिराश्चे ३-४-६०-१७६.
 तिरस् १-१-१५-७९; ८-३-३९-४३३.
 तिरसोऽन्यतरस्याम् (पा. सू.) ८-३-३९-१२३.
 तिर्यक्पथ १-१-४९-११३.
 तिर्यच् १-१-४९-११३; ५०-१११३/१५.
 तिर्ल° (प्र.) ६-३-३५-१५५.
 तिल (धान्य.) ३१; १-१-५०-१२२; ३-१-२७३;
 ४-२-३३२; २-१-५७-१४१५/१६/१७/१८;
 १९; ३-१-९-१७/१८/२३/२४; ३-१-६७-५७;
 २-५-१८; २८-१०२; ४-२-३६-२७८;
 ३-१-६६-३२७; ८-२-८-३९२;
 ३९५.
 °तिल° (धान्य.) ३-२-२८-१०२; २९-३७६.
 तिलकट्ट ५-२-२९-३७६.
 तिलकल्क ५-१-१३-३१२.
 तिलकालक ३-२-५२-६१८/११९.
 तिलकृष्ण २-१-५७-३९७.
 तिलतैल ५-२-२९-३७७.
 तिलंतुद ३-२-२८-१०२.
 तिलपिञ्ज ४-२-३६-२७८.
 तिलपीडनी ३-३-२६-१५६.

तिलपेज ४-२-३६-२७८.
 तिलव्रतिम् ५-१-९४-३६०.
 तिलशब्द २-१-५७-३९९.
 तिलादे ५-२-४-३७२.
 तिलोच्छ्रिति ३-३-१९-१२५; २०-११७.
 तिलोदक १-४-२-३१०.
 तिलोप १-१-५७-१३९.
 तिलिपिञ्ज ४-२-३६-२७८.
 तिल्य ५-२-४-३७२.
 तिल्वरीक ८-२-१६-३२९.
 तिल्वलीक ८-२-१६-३२९.
 तिशब्द १-१-२३-२६/२९; २-६-४-२३५; २-४-२६-४७९; ५-१-२२-३३/३३; ६-४-१४२-२५२.
 तिष्ठन् २-२-६-४११; ३-२-१२६-१२७; १२६; ५-४-३६-४३६.
 तिष्ठतिक्रिया ३-२-१२६-१२६.
 तिष्ठतेरित् (पा. सू.) ३-१-३६-१५३.
 तिष्ठद् २-१-१७-२/१४/३८१.
 तिष्ठद्भ्रभृति २-१-१७-३३९.
 तिष्य (ज्यौ.) १-२-६३-१४/१७/२३१; २३२.
 तिष्य° (ज्यौ.) १-२-६३-१५/१६/१७/१९/२०/२१; २३२; ६-४-१४९-२२८.
 तिष्यपुनर्वस्वोर्नक्षत्रद्वन्द्वे बहुवचनस्य द्विवचनं नित्यम् (पा. सू.) १-२-६४-२३६; २-४-१२-४७७.
 तिमृ (सं.) ३५; १-१-३९-१५; ५६-११०; २-२७-१७/२३/२३; ४-१-०१-३५०; २-३-६२-४६६; ४-१-८८-२३९; ६-१-१६६-१०१; १७७-१०९; ४-३-८-१८१; ७-१-९६-१०/१२/२७६; २-९-८-३०६; १००-१/१३/३०६.

तिस्र° (सं.) १.१.३९. १५१५५१८ ; ६.४.
१३०.२३२; ७.२.९८.३०६.

तिट्टिका ६.१.१६६. ११०६; ७.२.९९.३०७.

तिट्टिभाव १.१.५६. १४१५१६१६ ; ७.१.७३.
११११०११० ; २६६ ; २.९९.३०७.

तिट्टिशब्द ६.१.१६६. ११११३ ; १६७.१०५.

तिट्टिस्वर ६.१.१६६. १७१११२१

तीक्ष्ण २.१.२.३७५; ५५.३१८.

तीक्ष्णशृङ्गतर २.१.६९.४०४.

तीक्ष्णा २.१.२.३७५; ५५.३१८.

तीय (प्र.) १.१.३६.१३; ४.२.७. १७११७
२३

तीयशब्द २.२.३.४०८; ५.१.४८.३५२; ३.
४८.४११.

तीयान्त २.२.२४.४२६.

तीर ६.३.१०९.१७७.

°तीर° ४.२.१०४.२१३.

तीरोत्तरपद ४.२.१०४. १११२१
२१३.

तीर्ण १२ ; २.३.१०.४५०; ५.१.५९. २२१२२
३५६
२२.

तीर्थ २.१.४१.३६१.

तीर्थकाक २.१.४१. ३६१.

तीव्र २.२.८.४१३.

तु (अ.) ११११११ ५१५८ १३ ६१२० ५१२७
२ ; ३ ; ६ ; ७ ; ११ ;
१५ ९ ७ १८११ २६ १३१६१
१० ; ११ ; १४ ; १५ ; १६ ; १७ ;
२५ ३६ २२१२२८ २९ ३१ २३ ;
१८ ; १९ ; २० ; २१ ; २२ ; २३ ;
२४ २९ ३१ ३२ ३३ ३४ ३५ ;
१.१.१. ८१६१२७ ९१५१२१ २
३९ ; ३९ ; ५१ २३ ; २३ ; ६.५६ ; ८.१७
४८ ; ४९ ; ५१ २३ ; २३ ; ६.५६ ; ८.१७

२१ ; १. ११११५ ; १०.६६ ; ११.६६ ; २१.
३१२ ; २३.८२ ; २६.१७ ; २९.१९ ; ३८.
१४ ; १६ ; ४४.१०३ ; १०५ ; १०८ ; १०९ ;
४५.७१५ ; ४६.११४ ; ४७.११३ ; ४८.
१०१४ ; ४९.११८ ; ११९ ; ५०.१२२ ;
१२२ ; १२५ ; ५१. १८२३ ; १२६ ; ५२.
१३१ ; ५६.१३३ ; १३४ ; १३५ ; १३६ ;
२२१३ ; १३८ ; ५७.११३ ; ११५ ; ५८.
१५१ ; ५९.१५६ ; ६०.१५८ ; ६२.१६२ ;
६३.१६७ ; १६८ ; ६९. १७१ ; १८० ;
७०.१८३ ; ७२.१८४ ; ७९.१९३ ; ९.
१६१७२०१२४ ; १८.१९९ ; २७.२०३ ;
५१५१२४ ; ३०. १९१७१२२ ; ४५.२२० ;
६४.२३६ ; २४० ; २४१ ; २४२ ; २४५
१७ ११५ ; २९ ; ६८. १२१४ ; ३१.
२६ ; २६ ; २७ ; २५ ; १११०
७१२१२०१२१ ; २७३ ; १२.२७४ ; २७६ ;
१९.२७९ ; ६०.२८५ ; २८६ ; ६२.
१४१६२६ ; २८९ ; ४.१.२९६ ; ३०० ; २.
१२१२३ ; ३१९ ; १३.३१६ ; ३१७ ; २१.
३२१ ; २३.३२४ ; ३२५ ; २४.३२७ ; २७.
३२८ ; ३७.३३९ ; ४९.३३३ ; ५१.३३४ ;
६१११३१४ ; ६३.३४४ ; ८०.३४६ ; ९७.
३४९ ; १०८.३५२ ; ३५३ ; १०९. ३५४ ;
३५६ ;
२.१.१. १२१५११९ ; १११५१२८ ;
३५९ ;
३६३ ; ३६८ ; ३७० ; ३७१ ; ३७२ ;
१६११८ ; २.३७६ ; १८.३८२ ; २०.३८२
१६११८ ; २४.३८३ ; ४९.३९२ ; ५१.
३९ ; ३९२१ ; ३९६ ; ५५.३९७ ; ५७.

६७. १११५१९६; ७३. ३०२; ७८. ३०२;
 १००. ३०२; १०२. ३१५; १०६. ३११;
 १०७. ३१३; ११५. ३१३; ३१. ३१७;
 १५. ३२१; ४. १. ३४५; १०. २११३३;
 ५५. ३५५; ६१. ३५५; १३. १६१२४;
 ८. १. ३६१; ३६३; १७. ३७१; १८.

३७३; ५५. ३७८; ७०. १८१२२; २. १.
 ३८५; २. ३८७; ६. ३८१; १६. ३८३;
 ३९८; २५. ४०२; ४०३; ५८. ४१३; ४११;
 ७२. ४१३; ७८. ४१३; ८२. ४१६; ८६.
 ४१८; १०८. ४१९; ५९. ४१९; ६५.
 ४१३; १०८. ४१९; ४. २. ४५३; ११. ४५६;
 १३. ४५७; ६८. ४६६.

तुं (पा. शा.) १. ३. १. २६५.

तुं (अ.) ६. १. १. ७५.

तुं (प्र.) ७. २. १. २८३.

तुं (पा. शा.) १. १. १. ६३; ५९. १५७; ८. १.
 ५६. ३७३.

तुक (आ.) ७।७६; १. १. ३९. १६।१७।१८।
 २०।२०; ५७. १।२।१०; ६०. १५०; ६२.
 ६।८।९; १६३; २. २८. २०६; ४. २. ३०८
 २२।२२; ३. १. २७. ११।१३; ३६. ४५;
 १३. ७७; १११. ८५; २. १८०. १३६; १३७;
 ४. १. ३२. २१५; ६६. २।२७; ६. १. ७१.
 २२; २।५।७ १।१ ७७. ५२; ८६. ६५;
 ११. १६।१७।२१ ४।५।७।१७।११।१२।
 १४. १५।१६।१८; ४. १९. २१।२२; ६१.
 १।२।३; ८३. ३५।८; ८. २. २. ३८७; ६.
 ६।१४; ३. २९. ४६९.

तुक (आ.) १. १. ६२. ५।६।११।१३; १६५.

तुक (आ.) ६. १. ८६. ६५; ४. २. १. ८७; ७.
 ४. ६. १. ३५५; ८. २. १. ३८६; ३९३; ३८.
 १६।१६; ३. ५६. ४३८.

तुकप्रतिषेधार्थ ३. २. १. ८०. ३३३२४.

तुकशास्त्र १. १. ५७. १४७; ६. १. ८६. ६६.

तुगभाव १. १. ५७. १४२.

तुगभावार्थ ६. ४. १. ९. १२५.

तुगर्थ ३. ३. १. ०. ७. १५५.

तुगागम १. १. ६२. १६१; ४. १. ७. २०३.

तुग्रहण ७. ४. ६. १. ३५५.

तुग्रहण ५. ३. ६. ८. २२२५; ४२२.

तुग्रियागाम् (व. श.) ३. १. ८. ६. ६५.

तुग्विधि ३. २. १. ८०. १३७; ६. १. ८६. ६६; ८.
 २. २. ३८३; ३९३.

तुग्विधि १. ४. २. ३०८.

तुङ्गास १. ३. २. २५२.

तुङ्गनासिकी ४. १. ५. ४. २२२.

तुजू (धा.)

तुतोज ६. १. ७. १९.

तुजादि (ग.) ६. १. १. २२।२२.

तुद् (आ.) ४. ३. १. ५. १९।१९।२३; ३०५; २३.
 १।९।१७।१६।१९; ७. १. १. २३७; ८. २.
 १७. ३९५.

तुडादिष्ठ ४. ३. १. ५. ३०४.

तुद्वचन ४. ३. २. ३. ३०५.

तुद् (धा.)

तुदन्ति ८. २. ६. ३९१.

तुदानि १. २. ४. १९५.

तुद् (धा.) ३. २. २. ८. १०२.

तुदती ८. २. ६. ३९५.

तुदिं (पा. शा.) ७. २. १. ८. २२५.

तुन (प्र.) ७-१-९६. ११११११४
 २७५.
 तुनन्त ७-१-९६. २७३; २७५; ६१२.
 तुन्द १-२-३१-२०८; ३-२-५-१६; ६-१-१५८.
 ९६; १६३-१०४; ३-८-२-१७१.
 तुन्द ३-२-५-१५.
 तुन्दपरिमृज् ३-२-५-१५.
 तुन्दपरिमार्ज ३-२-५-१६.
 तुन्दशोकयोः परिमृजापनुदोः (पा. सू.)
 २२; १-१-३-१७.
 तुन्दादि ५-२-९७. १२१३३१५१७१९८१९९.
 ३६५.
 तुन्नवत् १३.
 तुभ्यमस्मै इति (पा. सू.) ७-२-९८-३०६;
 १०१७६.
 तुमर्थ ३-४-९-१७१; २६. २३२२.
 तुमर्थग्रहण ३-४-९. १११११११.
 तुमुन् (प्र.) ३-१-७. २४२४; १४; ९४. २०१
 २६; ३-१०. २४२७; १४३; ४-९-१७१
 ११११२; २६-१७३; ५६११११११२०.
 १७५.
 ० तुमुन् ६-१-१४४-९६.
 ० तुमुन् ३-१-९४-१८.
 तुमुनन्त ३-१-७-१४.
 तुम्बुरु (धान्य.) १-१-४७. २१५१८१९८
 ११६; ७-२.
 १०१-३०९.
 तुरण्यु ३-१-१३. ५१९.
 तुरायण ५-१-७२-३५८.
 तुरीय २५१२८१२९; ५-२-५१-३१०.
 तुर्फरीतु (वे. शा.) २-१-१-३६३.
 तुर्य ५-२-५१-३१०.
 तुला १-१-९-६२; ५-१-११५-३६४.
 तुलाग्र ५-१-११९-३६६.

तुल्य २२२४ ७ ८ २१६१२१३१
 १०; १५; २५; १-१-९. ६१
 २२ १२१७३११२२
 ; ३८-९६; ४५.
 ११२; ७१-१६२; २-१८-२०८; ६४.
 २१०; ७१-२३२३; ४-२-३०४; ३०५
 १६१२०१२१
 ; ५५-३३९; १०९-२१२३;
 २-१-५१-३१२; २-२९-४३२; ४३३;
 ३-२२. १४१११११५१५
 ;
 ३-१-७-१६; २६-३३; ३६; ३१-४१;
 २-१२३-१२३;
 ४-१-७८. १५११६; ३-३९-३०८; १०१.
 ३११.
 ३१५.
 ५-१-७६-३५७; ११५. २१२२२२;
 १११२; ५५१६१७
 ;
 ७-१-७२-२६४; ४-९-३४७; ८-२-५८.
 ४१०;
 तुल्यकारणत्व २-२-२९-४३२; ३-१-७-१६.
 तुल्यकाल ४-३-१०५-३१६.
 तुल्यकालत्व ४-२-६६-२१५; १०५-३१६.
 तुल्यकृष्ण २-१-६९-४०३.
 तुल्यक्रिय ३-१-८७. ४५५५६१८; २०२५.
 ६६; ६९.
 तुल्यक्रियग्रहण ३-१-८७-६६.
 तुल्यजातीय २२२२२ ५५ १६१
 ३२; १-१-६-५६; ५०-१२१
 १९१९; ५९-२५२६; २-४-१८१९२०;
 १९३;
 ७-१६५; ४५-२१३; ६४-१६१६; ३-४.
 २३८;
 ११०. २२२२२ ११० ११५
 १८७; ६-१-६८-४६; ७९-१४
 १४
 ; ८६-६६; ७-२-८-२२; ६७.
 १२
 ३००.
 तुल्यनिमित्तत्व ३-१-३१-४३.
 तुल्यप्रकृतिक २-१-६०-४११.
 तुल्यप्रयत्न १६; १-१-९-६३.
 तुल्यबल १-४-२-५०५; ६-१-८५-६०.

तुल्यबलत्व १.४.२. ११३।२१।२३.
 ३०५
 तुल्यमहत् २.१.६९.४०३.
 तुल्यरूप २६.
 तुल्यविधान २.२.२९. २९।२०; ३.४.२४. १७३
 २४।२४
 तुल्यश्वेत २.१.६९.४०३.
 तुल्यसत् २.१.६९.४०३.
 तुल्यस्थान १६; १.१.९.६३.
 तुल्या १.१.५०.१२०; ३.१.२६. ३५.
 तुल्याथैरतुलोपमाभ्यां तृतीयान्यतरस्याम्
 (पा. सू.) ३.२.२२. १३।१६.
 तुल्यास्य १.१.९.६३.
 तुल्यास्य° १.१.९. १३।१३।१५।१६।१८।१९।
 २४।२५
 तुल्यास्यप्रयत्न १.१.६९. १५।१६।१८।१९।२४।
 २५
 तुल्यास्यप्रयत्नं सवर्णम् (पा. सू.) १५.
 तुष° १.२.३९.२१२; ३.३.१८. ११६; ४.२.१.
 २३।३३; ४.१.९२.२५४.
 तुषजक (मा. वि.) ४.१.३३.२१३; ८.२.
 ८३.४१६.
 तुषार ५.२.७२. ३६७.
 °तुषि° (पा. श.) ७.२.१०. २६६.
 °तुष्ट ३.२.१८८. १६७.
 तूणव (वा. वि.) २.२.३४. ४३६.
 °तूणव (वा. वि.) २.२.३४. ४३५; ४३६.
 तूजानवत् ७.४.६५. ३५५.
 तूदीशालातुरवर्मतीकूचवाराङ्गकृच्छण्डयकः
 (पा. सू.) १.३.१०. १३।१८.
 °तूर्य° (वा. वि.) २.४.२. ४३३.
 तूर्याङ्ग २.४.२. १४।१४।१७
 म. भा. श. को. ७४

तूष्णींशील ५.३.७२. ४२३.
 तूष्णीक ५.३.७२. ४२३.
 तूष्णीकाम् (अ) ५.३.७२. ४२२.
 तूष्णीङ्ग २.२.२९. ४३३.
 तूष्णीम् (अ.) ३.१.२६. ६।१०।१४।२१
 ३३; ३.
 १३५.१६३; ५२.५५. ४०१; ३.७२.
 ४२३; ८.१.१२. ३६९.
 तृ (धा.)
 तरति १७; २६; २२।२२; १.१.३०.
 १६; ४.१.१. ३।४।४।६।६
 १९१; ७.३.५१. ७।७।
 ८; ८.२.६. ३९२.
 तरतः १.३.६०. २०।२४.
 तरन्ति १.३.६०. २०।२४; २.३.३६.
 १२।१५.
 तारिष्व् (वै. श.) ३.१.३४. ४४.
 अवतरति १.४.२. ३०७; ६.४.२२. १६३.
 अवतरतः ४.१.३. १९८.
 आतरत् ६.१.१२६. ८३.
 तृ (प्र.) ३.१.१३२. १६।२०।२०; ६.४.१५४.
 १६।१९.
 तृ (आदे.) ६.४.१२८. ११।१२; १३३. २३५.
 तृच् (प्र.) ३.१.९४. २।३।३।४; ७.१.९६.
 २०।२१; ६।१५; २७५; २.५९. २९८;
 ६२. २९९.
 तृच्° (प्र.) २.२.१४. ४१५.
 °तृच् (प्र.) ३.१.९४. ७६; ५।९; १३२. २०.
 °तृच्° (प्र.) ३.१.९४. ७६; २.१. ४।५।८।
 १३
 तृच (सूक) ६.१.३७. १०।११
 ३३
 तृजकाभ्यां कर्तरि (पा. सू.) ४.१.१. १९३.
 तृजन्त ७.१.९६. ६।६।११।२२
 २७५

तृजादि १.३.१२. २३३४ ; ४.२. २३१२३१२४ ;
 १५१२०१२१ ; ३.१.१३२.९१ ; १४६.
 १३३ ; १७८. ३३३ ; ३.१००.१४० ; ५१९ ;
 ११. १२१३ ; १२. ५५५ ; १३. २१२१

तृज्यहण ३.१.९५. १२१२२.
 तृज्वत् ७.१.९६. ११२१८१८१२३

तृज्यद्भाव ७.१.९६. ३१७८१२२ ; २७३.
 °तृज्वद्भाव १.३.१११. १८११९ ; ४.२. ३०६ ;
 ७.१.९६. २३५.

तृज्वद्भावनिमित्त ७.१.९६. २७३.
 तृज्वद्वचनसामर्थ्य ७.१.९६. २७५.

°तृज्विधान ३.१.९४. ८१.
 तृज्विषय ७.१.९६. २७५.

तृण (ओ.) १.४.२३. ८१२ ; २.३.१७. ४५१ ;
 ४.१२. ४७५ ; ३.१.७. १५३ ; ५.१.२. ३३७ ;
 ६.४.१००. २१३.

तृण° (ओ.) १.२.७२. ३५२.
 °तृण (ओ.) १.४.२३. ३२५ ; २.४.१२. ४७५.

°तृण° (ओ.) ४.२.४९. २२१.
 तृणकूर्च २.१.१०. ३६०.

तृणहियहण ७.३.९२. १११४१९६.
 तृणोपेन्ध्यम् (अ.) २.१.३३. ३८६ ; ३.३. १६३.
 १६७.

तृतीय १.१.९. ६१ ; ३६. २३१२३ ; ४४. १०५ ;
 ५०. १२० ; २.३१. २०८ ; ६४. २५६ ;
 ४.१४. ३१९ ; ५६. ३१० ; १०९. ३५५ ;
 २.२.२४. २१५१ १२६ १६१२१२४ ; ३.
 १.८. १७१८११९ ; २.१. १५१ ६१८१३ ;
 ४.१.९३. २२७ ; १२१७ ; ३.१३२.
 ३२३ ; ५.२. ४८. ३८३ ; ९४. २२१३ ; ३.

८४. ४२३ ; ६.१.२. ९१११० ; १३१६१
 १९ ; ८४. ५६ ; ४.२. १२५ ; १८१.

तृतीय° १.१.९. ६१.
 तृतीयमात्र १.१.५०. १२३.

तृतीया १.१.३६. २०१२१ ; २.३१. २०८ ; ३.
 १.४०. १८६ ; ४.२. ७. २७३ ; ३.१३४. ३२३ ;
 ६.१. ८४. ५६.

तृतीया (पा. श.) ३१ ; १.१.३०. ११११३ ; ४९.
 ११८ ; ७२. १२३ ; ३.५४. १९१२८३१
 २१ ; ५५. २१२३५७ ; ४. ८४. ३२७ ;
 २.१.३०. ७१८१२०१२१ ; ६९. ४०२ ; २.
 १८. ४९६ ; ३.३. १३१४१५१९ ; १९.
 १९१२१ ; २०. १११३ ; ३२. ४५३ ; ४.
 २६. १११३११२०१२१२३२४ ४६१
 ७११११५११९ ; ५.१. ११६. ३६४ ; ६.
 १.१३५. १३ ; ३.५. १४३ ; ७.१. ६८. २६३.

तृतीया° (पा. श.) २.२.२७. ४२९.
 तृतीया कर्मणि (पा. सू.) २.१. ६९. ४०३ ; ६.
 ३.५२. १६३.

तृतीयाग्रहण ६.१. ८९. ६६.
 तृतीया तत्कृतार्थेन गुणवचनेन (पा. सू.)
 २.१.१०. ३६० ; ६९. ४०३.

तृतीयादि १.१.२७. ९० ; २.४. ३२. ४८१ ; ३४.
 ४८३ ; ५.३. १. ४०२ ; १८. ४०६ ; ६.१.
 १६८. १०६ ; ७.१. ७४. २६७ ; ९६.
 २७५.

°तृतीयादि ६.४. १२०. २१४.
 तृतीयादिलक्षण ६.१. २२२. ११९.
 तृतीयादिस्वर १.४. २. ३०७ ; ६.१. २२२. ११९ ;
 ४.२. २. १२२.

११६.३६^{१२}; ११७.३६^{११}.
 तेन प्रोक्तम् (पा. सू.) ४.२.६६.२२^{१५}; ३.
 १३१.३२^{१२}.
 तेन भवता ५.३.१४.१६^{१६}।१६।१६।
 तेन रक्तं रागात् (पा. सू.) ५.१.११९.३६^७.
 तेषां धातुवचन १.४.६२.३१^१.
 तेषां धातोः (पा. सू.) १.४.६२.३३^३.
 तैकायनि (मा. वि.) ४.१.९०.३३.
 तैकायनीय ४.१.९०.३३.
 तैक्षण्य ८.२.८.११^३.
 तैतिल ६.४.१४४.२३६.
 तैतिलकद्रु ६.२.४२.१२६.
 °तैतिलकद्रु ६.२.४२.१२६.
 तैतिलिन् ६.४.१४४.२३६; २३६.
 तैत्तिडोक ४.३.१५६.३२६.
 तैत्तिरीय १.१.२१.७५; ४.२.६६.२८६; ६.१.
 १५८.१३; १०।१८; ७.१.२.२३०.
 तैल (सा. पे.) १२; २५; १.१.७२.१८^१; ३.
 ११.२७^३; ४.१.३.३३^३; ४२.३३^२; २.
 १.१.३६^१; ३६^२; २.६.४१^१; २४.४२^७;
 ४.३.१५५.३३^१; ५.१.११५.३३^३; ३.
 ८६.११^२.
 तैलक ५.३.७४.४२^७.
 तैलकल्पा ५.३.६७.४१^१; २१६; ६८.४२२;
 ४.१.४.४३२.
 तैलघट २.१.१.१८।१९.
 तैलदान ३१.
 तैलमात्र १.१.५६.१३^८.
 तैलमात्रा १.१.४४.१०^६; ५६.१३^८.
 तैलशब्द ५.२.२९.३७^६; ३७^७.
 तैलीन ५.२.४.३३^२.

तैष ४.२.१०४.२३^३; ६.४.१४१.२३^८.
 तोः षि (पा. सू.) ८.४.४१.४६^५.
 तोक ३.३.१.१३^६.
 तोमर (यु. सा.) ३.२.८.६६^१.
 °तोमर° (यु. सा.) ३.२.९.६६.
 तोमरग्रह ३.२.९.६६.
 तोसुन्° (प्र.) २.२.११.४१^५; ३.६.९.४६^१.
 तौग्रहण ३.२.१२७.२५।२५; ४।१।११।११।
 १२९
 ११
 ताम्बुरविण ४.२.१०४.२३^६.
 तौरायणिक ५.१.७२.३५^८.
 तौत्वलि (मा. वि.) ३.१.६९.४०^६; ४.१.
 १६५.२६^१.
 तौत्वलिभ्यः (न्यासः) ४.१.१६५.२६^७.
 तौ सत् (पा. सू.) ३.२.१०२.११^३.
 त्न (प्र.) ४.३.२३.१६।१७.
 त्नप्° (प्र.) ५.४.३०.४३^१; ४३^५.
 त्मोः (वै. श.) ६.४.१४१.२३^५.
 त्मन्या (वै. श.) ६.४.१४१.२३^५; २३^५.
 °त्य (प्र.) १.३.१०.२७^०; ६.१.११२.२५.
 त्यक्° (प्र.) ७.३.४४.३३^३.
 त्यकन् (प्र.) ७.३.४५.३३^५.
 त्यज् (धा.)
 त्यज्यते ५.२.४७.३३^३.
 त्यज्° ६.४.२४.१२^५.
 त्याजि (पा. श.) ७.३.६६.३३^३.
 °त्याजि° (पा. श.) ७.२.१०.२३^५.
 त्यद् (स. ना.) ६.१.७३.२३.
 स्यः ६.१.१३.२३.
 अतिस्यः ६.४.१०३.२२^२.
 त्यदादि (ग.) १.१.२७.१०।११।११।११।
 ८६; २.७२.

१०।१७
२५१; ४.१०८.३५२; ३५३; ७.१.२१.
२१८; २३.२४८; २४९; ३३.२५२; २.
१०२. १५।१७।१९।२३ ; ८।१४।१५।१६ ;
३०९ ; ३१० ;
१०७.३१२.

त्यदादि° (ग.) १.१.३९.११.

त्यदादितः (अ.) १.१.७२.२५१.

त्यदादिप्रधान १.१.२७.२६.

त्यदादिविधि १.१.२७.२७; ५.३.२. १२।१२ ;
६.१.१३. १५.

त्यदादिविधि° १.१.७२.१६८.

त्यदादिविकार ६.४.१३०.२१२.

°त्यदादिविकार ६.४.१३०.२१२.

त्यदादीनि च (पा. सू.) १.१.७४.११६.

त्यदादीनि सर्वैर्नित्यम् (पा. सू.) १.४.१०८.
३५३.

त्यदाद्यत्व (पा. श.) २.४.३४.४८३; ७.१.३९.
२५६.

त्यदाद्यन्त ६.४.१३९.२२२.

त्यन्त १.१.२३.२३।२४.

त्यन्ता ५.१.२२.३१६.

त्यप् (प्र.) ४.२.१०४.२१।१२।१९.

°त्यप् (प्र.) ७.३.४४.३१४.

त्यत्वादि ४.२.१०४.२१६; २१४.

त्यत्त्वविधि ४.२.१०४.२१२.

त्याग ३.१.२६.५१६.

त्याज्य ३.१.९४.८०; ७.३.६६.३३२.

त्र (प्र.) ४.२.१०४.२१२.

त्र° (प्र.) २.४.३३.२१८; ६.३.३५.१५४.

°त्र (प्र.) ४.२.१०४.२१२; ७.२.९.२८३.

त्रन्त ४.३.१२०.३१८.

त्रप् (धा.)

अत्रापसति ३.१.४४.५१२.

त्रप् (धातु.) १.१.४७.११०; ५।८।१८ ; ६०.
१२८; ६.१.३२.३०; ६९.३।५ ; ८५.१२ ;
९१.७३; ७.१.२०.२४७; २६.२५०
१२ ; ७३.२६५ ; २६६ ; २६७ ;
६६.२७५ ; २।७।८ ; २.१०१.३०९; ३.
१२०.३१३.

त्रपुजतुनोः षुक् (पा. सू.) ३.१.१।२।०।२४ ;
६.

°त्रपुस १.१.५९.१५६.

त्रय ३.२.१२३.१२४; ६.१.१६१.१०२; ३.४९.
१२१.

त्रयादेश १.१.५६. ७।१४।१५।१६.

त्रयी २०.

त्रयोदशान्यिक ६.१.८५.६१.

त्रलादि १.१.३८.१६.

त्रस् (धा.)

त्रेसतुः ६.४.१२३.२१०.

त्रेसुः ६.४.१२३.२१०.

त्रसिगृधिधृषिक्षिपेः क्तुः (पा.सू.) १.१.५.५१;
७.३.८६.३३८.

त्रस्त १.४.२४.३२।३४.

त्रस्तु १.३.१.२५४.

त्रापुव ३.१.१.११.

त्रिंशत् (सं.) १.१.७०.१२१.

°त्रिंशत् (सं.) ५.१.२४.३१७.

त्रिंशत्क ५.१.२४.३१७.

त्रिंशत्पूली ५.१.५९.३५१.

त्रिंशद्वात्र २.२.५.४०१; ३.३.१३६.११६.

त्रिंशति ५.२.३७.३७८.

त्रि (सं. वा.) १५१७१८१९१२५१
 २७२८ ; २० ; ३६ ; १-१-१-३४ ; १२ ;
 ३-१२ ; ९-६३ ; ३८-१५ ; २१६ ; ७२.
 १२८ ; २-२७-२०२२ ; २०३ ; ४१-१०१
 १२ ; ६४-२४६ ; ३-१०-२६८ ; १८१९ ; २६९ ;
 ६०-२२६ ; ४-५१-३३४ ; १०४-३५१ ;
 २-१-६९-२१२२ ; २-२५-८११११
 ११ ; ३-२-४४ ; ४-८५-५०० ;
 ३-१-४३-४९ ; २१६ ; २-८४-१११ ;
 ११२ ; १३९-१३२ ; ३-२०-१२६ ; ९४-
 १५२ ;
 ४-१-३-१९८ ; ४९-२२० ; ६४-२२६ ;
 ७८-१२१३१३२१ ; १४८-२६९ ; २-
 १३८-५१५५ ; ४-२०-३३० ;
 ५-१-९७-३६३ ; ११९-३६५ ; २-४७-
 ३१२ ; ९१-३८९ ; ३-५५-४२३ ; ४-१९-
 ४३३ ; ४३३ ; ७७-१३१८ ;
 ६-१-२-६ ; ३७-१३ ; ८७-६७ ; १५८-
 १८० ; ३-४९-१६९ ; १०१-१७६११६ ;
 ४-१३०-२२२ ;
 ७-१-२७-२५० ; ३४-२५३ ; ९६-२७६ ;
 २-९८-७८१२१३१४ ; ४-७५-६१०
 ८-१-१२-३६९ ; २-१५-३६६.
 त्रि० (सं.) ५-४-७७-४२३ ; ६-१-८७-६७ ; ४-
 १३०-२२२ ; ७-२-९८-३०६ ; ८-२-
 १५-३६६.
 त्रि (सं.) ५-१-३१-१३१५१५ ; ६-२-१९७-
 ८१११
 त्रि० (सं.) ६-१-१७७-११२.
 त्रिक १-१-३८-१५ ; ४-१०३-३५० ; २-२-२३-
 ४१९ ; ५-१-५२-३५२ ; ५८-३५२.
 त्रिकतः (अ.) २-२-२३-४१९.

त्रिकभाव ५-१-५२-३५२.
 त्रिगर्त (वे.) ८-१-५-३६७.
 त्रिगुण ५-१-११९-३६७.
 त्रिगुणा ५-१-११९-३६७.
 त्रिग्रहण ६-४-३-१२३ ; ७-४-७५-६१०
 त्रिग्रहण १-१-७२-१२७ ; ३-१०-२६९.
 त्रिचक्र ६-२-१९९-११२.
 त्रिचक्रादि (ग.) २-१-५२-३६९ ; ६-२-१९९-
 ११२.
 त्रिचतुर २-२-२५-४२७ ; ५-४-७७-४२३.
 त्रिचतुरोः स्त्रियां तिसृचतस्र (पा. सू.) ७-
 २-९८-३०६ ; ९९-३०७.
 त्रित ६-४-७४-२०९.
 त्रितकारक ७-४-४७-३५१.
 त्रित्करणसामर्थ्य २-४-४९-४२६.
 त्रिदश २-२-२५-४२३.
 त्रिदिष्टि ५-२-३७-३५८.
 त्रिद्रोण २-३-१८-५१२.
 त्रिधा (अ.) १६१९ ; १-१-४-५१ ; ५-५२.
 त्रिधुरी ५-४-६८-४३८.
 त्रिपञ्चाशद्भौतम २-४-८४-४१९.
 त्रिपथ २-४-३०-४२०.
 त्रिपद १-१-९-६२ ; ४६-०१३.
 त्रिपदिका १-१-५७-११५ ; ८-१-१-१७२७२७
 ३६२ ;
 ३६३.
 त्रिपरमविस्ता १-१-७२-१२५.
 त्रिपाच्छब्द ६-४-१३०-२२१.
 त्रिपुत्र ६-४-९६-२१३.
 त्रिपुरी २-१-५१-११३ ; ५-४-६८-४३८.
 त्रिपुरुषानूक २३.
 त्रिपूर्व ४-२-६०-२६४ ; ५-१-३५-३५०.

त्रिप्रकार १-१-४९-११९; २-३१-२०८; ६-१-
 ७२-५१; ८-३-३७-४३९.
 त्रिप्रतिषेध ६-१-१७६-१०२.
 त्रिप्रभृति १-३-३-१३/१३; ४-१-७८-३३/२२;
 ६-४-९६-२१३.
 त्रिफला ४-१-६४-२१७.
 त्रिवन्धुर ६-२-१९९-१४०.
 त्रिविस्ता १-१-७२-१२३.
 त्रिभागाधिक १-१-७०-१११२;
 १८१; ४-१-०९-
 ३५५.
 त्रिभाव ३-२-१२३-१२३.
 त्रिमय ५-२-४७-३२२.
 त्रिमात्र १-२-२७-२०३;
 ८-२-८९-२१६.
 त्रिमात्र ११११९/२३;
 १-१-४२-१४१५१९१;
 १९; ५०-१२४; ६-१-८७-
 १८१९८२२२२.
 त्रिमात्रता ६-१-१२९-११२२;
 १०; ११.
 त्रिमात्रा १-३; १९/२२;
 १-१-५०-१२४; २-
 २७-२०३.
 त्रिमासजात २-१-५१-३२५;
 २-५-४१०.
 त्रिमूर्ध ५-४-११५-४२.
 त्रिमूर्धः (वै. श.) ६-२-१९७-१३९.
 त्रिमूर्धा (वै. श.) ६-२-१९७-१३९.
 त्रियकार १११३.
 त्रियम्बकम् (वै. श.) ६-४-७७-२०२.
 त्रिरात्र १-४-४८-३३२.
 त्रिवती ६-१-१७६-१०२;
 ८-२-१५-३६२.
 त्रिवर्षा ४-१-२०-५११;
 ७-३-२८-३२१.
 त्रिवितस्ति ५-२-३७-३७८.
 त्रिविधा (अ.) ४-१-८८-२३९.
 त्रिविध्वक (प. वि.) १-१-१-१२५;
 २-१-१-
 ३६५; ३-२-१२४-१२५.

त्रिविध्वक (प. वि.) ३-२-१२४-१२५.
 त्रिवृता ६-२-१९९-१४०.
 त्रिव्यञ्जन ३६.
 त्रिशकार १-१-१०-३६/५.
 त्रिशता ५-१-१९-३१३.
 त्रिशब्द ६-१-५६७-१०५.
 त्रिशम ५-२-३७-३७८.
 त्रिशान ५-१-३५-३५०.
 त्रिशान्य ५-१-३५-३५०.
 त्रिशूर्प ५-१-२०-३२६;
 २८-३२६; ३७-३५०.
 त्रिशौर्यिक ५-१-२०-३२६;
 २८-३२६.
 त्रिषाष्टिक ५-१-५८-३५३;
 ७-३-१०-३२०.
 त्रिष्टुम् (छ.) १-१-५०-१२०;
 ४-९-३१५; ३-
 १-८५-६२; ४-१-८६-२३७;
 २-५५-२२३.
 त्रिस् (अ.) २१/२४;
 १-२-२७-१७/२१२१;
 २१/२२; ३२-२१/२५/२५;
 ५-४-१९-
 १९; २०/२२/७/७;
 ४/३३; ६-१-८४-११/११;
 ५/७; ५८.
 त्रिस् (अ.) ८-३-४३-४३९;
 ४/३५.
 त्रिसंशय १-१-४४-१०५;
 १०८; १०९.
 त्रिहायना ४-१-२७-२१३.
 त्रि १-१-४७-१११९;
 १३/१३; ६-२-१११४;
 १६/१६; ६-१-७०-
 १२/१२/१६/१६.
 त्रिरावतिक (दे.) १-४-१-३०१;
 २-१-२०-
 ३६२.
 त्रिस्त्रयः (पा. सू.) १-१-५६-१४४;
 ६-३-४९-
 १६१; १६२; ४-३-१२१.
 त्रै (धा.)
 त्रयते १-४-२५-२४/२४;
 १११/३२७; ३२८.
 त्रयम् (वै. श.) ६-१-४५-
 ३६२.
 त्रैकाल्य ३-१-२६-३६.
 त्रैगार्तिक ४-२-१०४-२९६;
 १३७-३००.

त्रैगुणिक ४.४.३०.३३^{११}.
 त्रैपारायणिक ५.१.२०.३२^०; ३२^६.
 त्रैमातुर २.१.५१.३२^२.
 त्रैविद्य ४.१.८८.२१^३; २.६०.२८^२.
 त्रैरात्रिक ७.१.१५.३२^१.
 त्रैशब्द १.४.७२.३२^६; ३.१.२२.५३; ४.१.
 ८८.२३^५; २५^०; २.६०.२८^३; ३.१३१.
 ३२^०; ५.१.७.३३^७; २८.३२^६; ६.१.
 ३९.३३; २.११.१२^२.
 त्रैशाण ५.१.३५.३५^०.
 त्रैदुभ ४.२.५५.२८^३.
 त्रैसामिक ७.३.१५.३२^१.
 त्रैस्वर्य १.२.३१.२०^६.
 त्रौक् (धा.)
 त्रौकिता ६.१.२५.३२^३.
 तोत्रौक्यने ७.४.८२.३५^६.
 त्र्यक्षर ८.४.६.२५^१.
 त्र्यन्त ४.४.२०.५१^१; ३३^०.
 त्र्यन्य १.१.२९.९^१; २.२.३६.२३^७.
 त्र्यम्बक ६.४.७७.२०^१.
 त्र्यर्थ १.३.११.२३^३.
 त्र्यवयवा ४.१.८८.२३^९.
 त्र्यह (य. वि.) १.२.३७.२१^१.
 त्र्यहवृत्त ३.२.११५.१२^७.
 त्र्यायुष ५.४.७७.२२^०.
 त्र्याशीतिक ७.३.१०.३२^०.
 त्र्यृच् ६.१.३७.३३^१.
 त्व (प्र.) ५.१.१२०.८१^१; ३६^९.
 १३१^२; ७.३.७१.३३^३.
 त्व° (प्र.) २.२.६.८१^२; ५.१.११९.३६^५.
 १७; ३६^७; ६।६।६।७।७।११
 ; ३६^८; १२०.

२।५।१०।११।१२।१३।१४।१५
 ३६^९; १२१.
 १९।२० ५।७।१५
 ३६^९; ३७^०; १२२.३७^७; ३.३५.
 १५^५; ६२.१६^५.
 त्व° (आदे.) ७.२.९८.३०^५; ३०^७.
 त्वः (वे. शं.) २; १।२।२।८.
 त्वकत्पितृक १.१.२९.११^१; ११^२.
 त्वक्त्राण १.२.२५.२२^०.
 त्वकस्त्रुष्टषट् २.१.१.१७^१; ३७^२.
 त्वङ्मय ८.४.२५.२६^२.
 त्वच् (प्राण्य.) १.१.६३.१६^७; ३७^७; ४.१.
 १.१९^१; ३.१.२०.३२^३; ८.४.२७.२६^५.
 १५.
 त्वच्° (प्राण्य.) १.१.६३.१६^७; २.१.१.
 ३७^७.
 त्वचायानि ४.१.९५.२५^२.
 त्वत्° ६.१.१६८.१०^६.
 त्वत्कपितृक १.१.२९.११^२.
 त्वत्कल्प १.४.१०८.३५^२.
 त्वत्तर १.४.१०८.३५^२.
 त्वत्पितृ १.१.२९.११^२.
 त्वत्पुत्र १.१.७२.१९^३; ७.२.७८.३०^६.
 त्वत्सदृश ५.२.३९.३७^९.
 त्वदीय १.१.७२.१९^३.
 त्वद्धित ७.२.९८.३०^६.
 त्वद्भवति १.४.१०८.३५^१.
 त्वद्भवसि १.४.१०८.३५^१.
 त्वद्भूष १.४.१०८.३५^२.
 त्वमति १.४.५१.१३^३; ३३^५.
 त्वमावेकवचने (पा. सू.) ७.२.९८.३०^७.
 १३।१५ १५ २७
 ; ३०^५; ३०^६.

त्वेरमाण १.४.२४.३२७.

त्वरित ५.

त्वविधि १.४.५१. ^{१:२:२:३}_{३:३:५}.

त्वष्ट २.२.२९.४३१; ३.२.१३५.१३१.

त्वष्ट्रा (वै. श.) ८.२.१०७.४२२.

त्वस्मै (वै. श.) ^{३:५}.

त्वस्वर ६.१.१५८.१००.

त्वाग्रहण १.२.२२.२०१.

त्वात्पुत्र १.१.७४. ^{१:३:१:५}_{१:१:०}.

त्वायन्तम (वै. श.) ८.३.१.४३४.

त्वावत् ६.१.९४.७५.

त्वावतः (वै. श.) ५.२.३९.३७९.

त्वावान् (वै. श.) ५.२.३९.३७९.

त्वाहौ सौ (पा. सू.) ७.२.९८.३००; ३०७
१६.

त्विषि (पा. श.) ३.२.१३५.१३१.

°त्विषि° (पा. श.) ७.२.१०.२१६.

त्विषिमत् ८.२.१५.३१६.

त्वेमन् ६.१.९४.७५.

त्वोद्गन् ६.१.९४.७५.

त्सरुक ८.३.३७.४३१.

थ

°थ्

°थ्यन्

°थ् (प्र.) ३.४.१०२.५१०११०; ५.३.५.१०३;
८.२.३८.३०४; १११।१११

थकार ३.१.९१.७३; ५.३.५.१०३; ६.१.६४.
३०।२०।२१।२१

°थकार १.१.९.६२; ३.४.१०२.१२६.

थकारादि ५.३.५.३०३

थकारान्त ६.३.१२४.१०६; ७.४.४६.३५०;
३५१.

°थकारादि ३.४.१०२.७१११

थद् (प्र.) ५.२.५१.३२४.

थद्° (प्र.) ५.२.५१.३२४

थत्व १.१.५६.१३३.

थम् (प्र.) ५.३.५.३०३

थम्° (प्र.) ६.३.३५.१५४.

थसु (प्र.) ५.३.५.३०३.

थल् ६.१.९६.११५; ७.२.८.३०२.

थलि च सेटि (पा. सू.) ६.४.१२१.१११;
७.२.१०.३०२.

थल्यग्रहण ६.४.१२१.१११; ७.२.१०.३०५.

थवचन १.१.५६.१३३.

थाथघञ्क्ताजवित्रकाणाम् (पा. सू.) ३.३.
५८.१५०; ६.२.४६.५२७.

थाथादिस्वर ६.१.१६१.१०१.

थान्त ७.४.४६.३५१.

थाल् (प्र.) २.१.७.३७१

°थाल् ६.३.३५.१५४.

°थास् (प्र.) २.४.७६.१६५

थास्शब्द २.४.७६.१६६.

थुक् (प्र.) ५.२.५१.३२४.

°थुक् (प्र.) ५.२.५१.३२४.

°थ्यन् ६.३.३५.१५५.

द (वणः) १.१.७.५^३.
 द १५२^३; ६.१.८.५^३.
 °द ६.१.८.५^३; ३.७.१.९^३; ७.२.१०६.
 ३११; ८.२.४२. २।२।१४.
 °द° १.१.९.६^१.
 दंशसञ्जस्वञ्जांशपि (पा.सू.) ६.४.२.१.९^३.
 °दंशि (पा. श.) ३.२.१३९.१^३.
 °दंशि° (पा. श.) ७.२.१०.२^६.
 दंष्ट्रा ६.४.१.२.१.९^३.
 दक ३.१.२६. १५।१६।१७.
 दकार २२।२२।२३।२३; १.१.१. २२।२२।२३।
 २४; ७.५^०; ५०. १।१।१।१^०; ६.१.१३.
 ११; ८७. १।२।२३।२३; १८५. १६।१६।
 २१।२१।२२; ७.१.३९.२५^०; २.१०६.
 १०।११।१। ३११; ४.४७.३५१.
 °दकार १.३.१०.२६^३; ७.२.१०६.३११; ८.
 २.४२. ३।३।४.
 दकारलोप ३.१.४.५^३.
 दकारान्त ७.४.४६. १५।२०.
 दकारोपध १।२; ८.३.३८. १६।१८.
 दक्ष ४.१.१. २७।२८।२८.
 दक्षभगिनी ८.४.१.१.४६.
 दक्षि (पा. श.) ५.१.५९.३५^३.
 दक्षिण २.२.२८.३^३; ५.३.२८.४०^३.
 दक्षिण° १.१.२८.९^०; २.२.२८.४२^९; ५.३.
 २८.४०^८.

°दक्षिण° १.१.२७.३^३.
 दक्षिणतः (अ.) २.३.३०.४५^६; ३२.४५^७;
 ५.३.२८.४०^८.
 दक्षिणतार ६.३.१०९.१७^७.
 दक्षिणतीर ६.३.१०९.१७^७.
 दक्षिणदक्षिणा १.१.२८.९^०.
 दक्षिणपश्चात् (अ.) ६.३.३२.४^०.
 दक्षिणपश्चार्ध ५.३.२८.४^०.
 दक्षिणपूर्वा १.१.४.१०^३; २.२.२८.४^३;
 ४^३.
 दक्षिणशब्द २.२.२८.४^३; ५.३.२८.४^०.
 दक्षिणा १.४.९.३१^५; २.२.२८.४^३; ३.१.
 ८५. २१।२१।२१; ५.१.५९. २०।२७।२८;
 ९५.३६^१; ६.२.३८.१२^५; ७.१.३९.
 २५^३.
 दक्षिणाग्नि (य. सा.) ३.१.१२७. ६।७; ४.४.
 ९०. १५।१५.
 दक्षिणापथ (दे.) १.१.१९.७^३.
 दक्षिणाध्व ४.३.४.३^०.
 दक्षिणेन (अ.) २.३.३२.४५^६; ४.१०.४^३;
 ६.३.१०९.१७^७.
 दक्षिणोत्तरपूर्व ५.३.२८.४^०.
 दक्षिणोत्तरा ५.३.२८.४^०.
 दग्धु (मा. वि.) ४.१.१५५.२६^३.
 दग्धु° (मा. वि.) ४.१.१५५.२६^३.
 दग्ध १.१.७.५^३; २१.७^३; ५०.१६^५.

दृक्क्षुण्ण (वै. शा.) ३.२.१३९.१३२.

दृण्ड (धा.)

दृण्डयन्ति १.१.१.११; ७.२५७; २.१.
४.३७८; ३.४६.४६१; ६.१.५.११; ८.
३.५८.४३९; ४.२.४५३.

दृण्डयन्ताम् १.१.१.११; ७.२५७; २.
१.४.३७८; ३.४६.४६१; ६.१.५.११; ८.
३.५८.४३९; ४.२.४५३.

दृण्ड ७१८; १.१.१.३८; २.१.१.८११११४;
३६७; ३.१.८७.६७; ८१.११११२;
२.६.४.३६४; ११५.३६१; ८.१.१८.
३७३; ३.५६.४३३.

°दृण्ड° ६.३.२१.११६.

दृण्डपाणि २.२.३६.४३३.

दृण्डमाणव ४.२.१०.४५७.

दृण्डधारित २.१.२.३३३.

दृण्डा ५.२.११५.३६८.

दृण्डाग्र १.१.५०.१३०; ६.१.८५.६२; १११२१;
११.७३; १६.७६; १०८.३३.

दृण्डानत ४.२.३६.२७३.

दृण्डिन् १.१.७२.१३३; ५.२.१४.३३३; ३३४;
८.३.२१.४३७; ३२.४३३.

दृण्डिन्याय ८.२.८३.१३१३.

दृण्डिमती ५.२.१४.३३३; ३३३.

दत्तः (वै. शा.) २.३.६२.४६३.

दत्त (मा. वि.) ६; १.१.४५.१११; ३.३.१९.
१३६; ५.२.१२२.१००; ३.८३.१०११०;
६.१.२०५.११६; ११७.

दत्त° ६.२.४९.१३८; १४८.७१०१७०.

दत्तक ५.३.८३.४३५.

दाजातीया ६.३.४२.१५७.

दत्तदेशीया ६.३.४२.१५७.

दत्तवृन्दारिका ६.३.४२.१५७.

दत्ता २.४.२६.३७१; ६.३.४२.१५७.

दत्ताकारिषगन्ध्या २.४.२६.४७३.

दत्तागार्ग्यायणी २.४.२६.४७३.

दत्तातरा ६.३.४३.१३३.

दत्तायुवति २.४.२६.४७३.

दत्त्व ६.१.६८.१२१६१६१७११८; ७.१.३७.
३०२१; ८.२.६.३६२; ७२.१६१११.
२१; ४६११.

°दत्त्व° ७.१.३७.२५०.

दत्त्वा (अ.) १३; ४.४.३०.३३१; ७.१.३७.
२५४; ८.१.१२.१७११.

°दादि ६.४.१२०.३१११.

दादिः (वै. शा.) २.३.६९.४६१; ६.१.९१.३३३.
ददातिदधात्योर्विभाषा (पा. सू.) १.३.९.

२६३; ३.१.९.४०.

ददातिवृत्त ५.२.१२२.१००.

ददत् ३.२.१७८.१३६.

ददाशिवस् ७.२.६८.३०१.

ददश्वस् ७.२.६८.३०१.

ददाव ७.४.४७.३५३.

ददु (रो.) ५.२.९७.३६६.

°ददु (रो.) ५.२.१००.३६६.

ददुण ५.२.१७८.३६६.

दधत् ७.३.७०.३३३.

दधस्तथोः (न्यासः) ८.२.४०.११५.

दधस्तथोश्च (पा. सू.) १.१.५८.१५३;
२.४०.४०५.

दधा १.१.५८.१५३.

दाधि (सा. पे.) १६; ३३; १.१.३.२५; ९.६३

द्यू (धा.)

अवदिग्ये ७.४.९.३३३.

अवदिग्याते ७.४.९.३३३.

अवदिग्येरे ७.४.९.३३३.

आदयते १.४.५२.३३३.

दयायासश्च (पा. सू.) ३.१.३६.१५.

दरद् (मा. वि.) ४.१.१२०.२५८.

दरद्वन्द्वारिका ६.३.३४.१५३.

दरिद्र २.३.३६.४५८; ६.४.११४.२१३.

दरिद्रा (धा.)

दरिद्राति ६.४.११४.२१३.

दरिद्रति ६.१.१९२.११३.

दरिद्राचकार ३.१.३५.१८.

अदरिद्रति ६.४.११४.२१३.

अदरिद्रासीत् ६.४.११४.२१३.

दिदरिद्रासति ६.४.११४.२१३.

दिदरिद्रिपति ६.४.११४.२१३.

दरिद्राण ६.४.११४.२१३.

दरिद्राति (पा. श.) ६.४.११०.२१३; ११४.
२१३; ७.२.३.१११११४; ६७.३००
२२।२३.

दरिद्रायक ६.४.११४.२१३.

दर्भपवित्रपाणि १.१.१.३९.

दर्वि (य. वि.) १.२.४.१.१५।१८; ६.१.६७.
१।१।१
१५; ७१.१६; ७.३.१०९.३३९.

दर्वि° (य. वि.) ६.१.६७.६।८.

दर्शन ३।१० १।३; १.१.६.२५; २.७१.२०।२३;
२.२.६.४११; २९.३३३; ३.२८.४५५;
३५.४५७; ३.१.२६.३३३; १३२.१११;
२.१०७.११२; १५१.१३५; ३.१०.
१३।१४
१०; १९.१३६; ४.१.९६.२५२; १६८.
२६९; ३.१०१.३१५; ५.२.६.३३३; ४.१.

४३०; ६.४.६६.२०७; १००.२१३; ७.
३.८७.३३३.

दर्शनविषय ३.२.१११.११६.

दर्शनीय १.२.५२.२२९; ३.१.२६।२६; ४.२१.
३२२; २.१.१.३३०; ५६.३३९; ६०.
६।८; ३.१.४४०; २।३।२५; ११।१३
४०१; ३.१.४४०; ४४१; ४४३;
१८.४५२.

दर्शनीयकल्पा ६.३.३५.१५३.

दर्शनीयतम ६.३.३५.१५३.

दर्शनीयतमा ६.३.४२.१५८.

दर्शनीयतर ६.३.३५.१५३.

दर्शनीयतरा ६.३.४२.१५८.

दर्शनीयदेशीया ६.३.३५.१५३.

दर्शनीयपाशा ६.३.३५.१५८.

दर्शनीयमानिन् ४.१.१.११३; ६.३.३६.
१५६.

दर्शनीयमानिनी ४.१.१.११३; ६.३.३६.
१५६.

दर्शनीयरूप ६.३.३५.१५८.

दर्शनीया २.१.१.३३३; २.२९.४३५; ६.३.
३६.१५६.

दर्शनीयमातृ २.१.१.३३३; २.२९.४३५.

दलस्पृश ६.१.६७.१५.

दलोप ६.१.६९.३३३.

दवयाति ६.४.१५५.२३०.

दविद्युतत् ५.४.५७.४३३.

दवीयस् १.१.५७.१३९.

दशक ५.१.४७.३५२; ५८.३५३.

दशकपाल ४.१.८८.२३०.

दशकमासिक ५.४.११६.४३३.

दशकुमारि २.१.५१.३३३; ३६५.
 दशकुमारीप्रिय १.२.४०.२३५.
 दशकृत्वस् (अ.) ५.४.१९.२०३३; ४३३.
 दशखट्ट २.४.३०.४८०; ४.१.३.२०१.
 दशखट्टा २.१.५१.३६६.
 दशखट्टी २.४.३०.४८०.
 दशगर्ग २.४.६२.४९१.
 दशगव १.४.१.३०१; २.१.२३.३३३; ५१.
 ३९५; ४.३०.४८०; ५.४.६०.४३०.
 दशगवप्रिय २.१.५१.३६६; ३६६.
 दशगार्ग्य २.४.६२.४९०; ४९१.
 दशशु २.१.५१.३६६; ५.२.९४.३६२.
 दशशोभि १.२.५०.२३६.
 दशत् २.२.२५.४३७; ५.१.५९.६१२.
 ३५५.
 दशतक्ष २.४.३०.४८०.
 दशतक्षी २.४.३०.४८०.
 दशदर्थ २.२.२५.४३०; ५.१.५९.३५५; ३५६.
 दशदर्थभिधायिन् ५.१.५९.३५५.
 दशधीवन् ४.१.३६.२१५.
 दशान् (सं.) १.१.१.३३३; २.४.५.२५७; ४.
 ९.३१५; २.२.२५.४३०; ३.१.८५.६५५;
 ४.१.३.१६६; ९.३.१०१३; २.४.९.२३५;
 ५.२.४०.३३०; ४.१.९.४३३; ४३३.
 दशान् (सं.) ६.१.८९.६६१.
 दशानहः करणे (पा. सू.) ६.४.२४.१६५.
 दशपल्लु १.१.५०.१५३; ४.१.३६.२१३.
 दशपुरुषानुक ४.१.९३.२३८.
 दशपूली २.१.५१.३६५; ४.३०.४८०.
 दशम ५.२.४०.३३३.
 दशमात्र ५.२.३७.३७८.

दशमी ५; २२.२५.
 दशम्युत्तरकालम् (अ.) २३.
 दशराज २.१.२३.३३३.
 दशरात्र ४.२.२१.२७५.
 दशसहस्र १.४.३.१२१.
 ३१३.
 दशसूचि १.२.५०.३६६.
 दशोत् २.१.५२.३६६.
 दशान्नि १.१.५०.३६६; ४.१.३६.२१५.
 दशाजी ४.१.४.२०६.
 दशादि २.२.२९.३६६; १.३५.
 दशान्त १.१.७२.३६६; ३६६.
 दशारत्नि १.१.५७.३६६; ५.१.५२; २.१.५१.
 ३६६; ६.१.७१.३०; २.२.९.३६६.
 दशारत्निनी १.१.४७.३६६.
 दशार्ण (वे) ६.१.८९.६६१.
 दशावयव ५.२.४२.३३३.
 दशोन्द्र १.१.५०.३६६.
 दसि (पा. सू.) ७.४.४६.३५०.
 दस्यु १.१.६३.१६६; ३.१.४.३३३; ४.२.५.
 ३३३; ३.३३; २.३.३५.३३३.
 दस्युभय २.१.१.३६०.
 दस्युरूष ५.३.६६.३१५.
 दस्युहत्या ३.१.१००.३३३.
 दस्युहत्याय (वे. शा.) ३.१.१००.३३३.
 दह (धा.)
 दहति ५; १.२.९.१६६; ३.१.२.३०;
 २.१.२.३३३; ६.१.१२७.३३३.
 अधाक्षति ७.२.३७.३६६; ७.३.३०२.
 अदाधम् ३३.
 अदाधाम् ३३.
 अदध १.२.९.१६६; ६.१.१२७.३३३.

दिगपदिष्ट २-२-२८-४२९.

दिगुपदिष्ट १-१-२८-९०; ५-३-२८-४०५.

दिग्ग्रहण १-१-२८-९०; ५-४-८-४३३.

दिग्दृष्ट २-२-२८-४२९; ५-३-२८-४०५.

दिग्धपाद १-१-७२-१८७.

दिग्धपादोपहत १-१-७२-१८७.

दिग्धसहपूर्व ३-२-१५-१००.

दिग्धसहशय ३-२-१५-१००.

दिग्धादेश ७-४-९-२२३; २१२३; २१२३; ३४६; ३४६.

दिति (देव.) १-१-७२-१८७; ४-१-८५-२३७.

दिति° (देव.) ४-१-८५-२३७.

दितिग्रहण १-१-७२-१८७.

दित्यदित्यादित्यपत्युत्तरपदान्यः (पा.सू.)
१-१-७२-१८७.

दित्स्य २-४-३५-४२३; ३-१-९७-८२.

दित्युत् ३-२-१७८-१३६; ७-१-६-२४३.

दिनण (म.) ४-३-६०-३११.

दिन् (धा.) १-३-१-२५३; ७-१-१-२३७.

दीव्यति ३-१-३३-२३; ६७-५९.

दीव्यन्ताम् १-४-१०८-३५३.

दीव्येयुः २-३-६०-४६६.

देविष्यति ३-१-३३-२३.

दिदेविषति २८.

दुयूपति १-१-५९-१५६; ४-२-३०६.

प्रदीव्यान्ति ३-३-६०-४६२.

दिन् (स्थ.) १-१-५६-१३४; ८-१-२३-१२७;

२-२८-२०६; ३-१-२५३; २५४; ४-१-

१७१९; २-१-२-३७६; ६-१-४५-१११

१३; ६३-२९; ३-९-१३४; २१-१४७; ४-

१९-६१६१६; ७-१-८४-२७०; ८-१-४-

३६५; २-८८-४१९.

°दिन् ६-३-९-१३३.

दिवः कर्म° (पा.सू.) १-४-१-१३३.

°दिवः कर्म° १-४-१-२९८.

दिवः कर्म च (पा.सू.) १-४-१-२९८.

दिव उत् (पा. सू.) १-१-६३-१६६; ६-१-

१८५-११०; ४-१९-१८६.

दिव औत् (पा. सू.) १-३-९-३६६.

दिवस (का. वा.) १-१-५०-१२३.

दिवा (का. वा.) १-२-४७-२२२; ३-१-११-

३१; १२-२३; ४-२-४-२३२.

दिवातन ४-२-१०४-२३५; ३-२-४-३०६.

दिवादि (ग.) १-१-२७-२६; ५९-११५;

३-१-३३-२६; ४३; ६७-२०१.

°दिवादि° (ग.) १-१-५९-१५३.

दिवादिभ्यः श्यन् (पा. सू.) १-२-२७-२६; ३-

१-३३-४३; ९०-३१.

दिवाभूत् १-१-४१-१००.

दिवामन्य १-१-४१-१००.

दिवि (पा. श.) ५-१-५९-३५६; ४-२-४-३३;

६-१-६७-२५.

दिवित्वा (अ.) २५.

दिविस्पृश ६-३-९-१३३; १३४.

दिवुग्रहण ४-१-१५-२०८.

दिवोदास (भा.वि.) ६-२-९१-१३२; २-१-१४७.

दिवोदासादि (ग.) २-१-५२-३६६; ६-२-९१-

१३२.

दिव्य २६२७; ५-२-३९-३७९.

दिवशब्द १-३-१-३५६१.

दिश (दिग्वाचक.) २.२.२८.४२८; ५।५।६।६।७।
 ७।११ ; ३.४.३।४।४ ; ४.२.४९.२८५; ५.
 ३.२८. १६।१६।१७।१७।१८।१८ ; ७.३.
 १०.३।६

दिश (दिग्वाचक.) ६.३.२१.१३६.

दिश (धा.)

आतिदिशति १.१.५६.१३५.

आतिदिश्यते १.१.५६. ५।२३।२४ ; १८।
 १९।१९।२०।२४ ; ६२.१६३; २.१.१९।२;

३.६.२.२८।२४ ; २.४.२६.४७६; ३.१.
 ८७.३६९; ६.१.८५.६५; ३.६.८. १९।२०।
 २१।२१ ; ७.१.७४.२६७; ९०.२७३; २७२;
 ९६. २।२१।२४ ; १५।१७।१८।२० ; ४.
 ९३.३६९.

आतिदिश्यते २.४.२६.४७६.

आतिदिश्येते १.२.५१.२२७.

आतिदिश्यताम् १.१.५७.१३७.

आतिदिश्यते २.४.२६.४७६; ४.१.९०.
 १।११ ; ६.३.३४.१५० ; ७.१.७४.२६७
 २१ ; ९६.२७४.

आदिशति ३.१.१९.२७.

आदिशात् २.१.१.३६३.

आदिशन् २.१.१.३६३.

आदिश्यते १.१.५६.१३६; ६२.१६३;
 २.३१.२०७; ३.१.३२.४२; २.४.१८;
 ४.९.१७३; ६.१.१०.८.८२; १६२.
 २०।२१
 १०३ .

आदिश्यन्ते १.१.५६.१३६; २.१.१.
 ८।१।१५।१५ ; ३.१.८.१९; ११.१२; १९.
 १८; ३२.५।७

उदिशति १.३.२.२५९

उदिशतु १.३.२.२५९; २६०.
 उपादिशति ३२; १.१.१. १३।१६।१६;
 ११।१४ ; ५६.१३७; २.३२.२०८; ३.
 २.२५९.

उपादिशतु १.१.४९.१३८; ३.२.२६०.

उपादिशोत् २२; १.१.४८.११७.

उपादिश्यते २७; ३६; १.१.४९.११८;

८.४.६८.४६५.

उपादिश्यन्ते ५; २२; ११; ३५; १६;

१.१.६९.१७९.

उपादिश्येत् १६; ३।२७; ६.१.६४.

४३; ६५. १३।१३.

उपादिश्येन् २२.

निर्दिशोत् ८.२.६२.४११.

निर्दिश्यते २६; २६; २८; १.१.१०.११;

३. १।१६।१७ ; १०; २.४.२३; ४७.११६; ५०.

१२०; ५१.१२९; ६७.१३७; ७३.१८९;

२.१०.१६७; ३.१०. १०।११ ; ४.६२।

३३३; २.१.३०.३८५; ३.६९.४६९; ३.

१.३६.४६ ; २.१३९.१३२ ; ३.१८.

१३५; ५.१.५२.३५५; ४.६९.२३८; ६.

१.६८.४७; १८५.११०; ४.१०१.२१४;

१३०.२२९; २२२; ७.१.५०.२५८; ८.

२.१६.३९८; ४.२.४५४.

निर्दिश्येते ४.२.५९.२८३; ५.२.९४.

३९१; ३.८६.४२६.

निर्दिश्यन्ते १.१.५८.१५२; ७१.

१८२; ४.३७.३३१; ९०.३३८; ९६.

१।१ ; १०.१.३५०; २.१.६.३७९; ४.

८५.५००; ४.३.२५.३०७;

१२।१४।१५ ४।५ २३.१९४; ४८.२००; २०१;
 ७४.२०९; ९३.२१३; ११०.२१६; २१७;
 १२०.६।१।९ २।९; १६०.२३६; ७.१.१२.
 २१३; ३७.२२।२३; ७३. २०।२२ १६.
 ७।८।९।१।२।३।१४ २।७; २.२७.२३।३; ३७.
 २।३; २।५।१४.१।७।२।२।२३; ८०.
 १।२ ३०३; ८२.३०३; ३.७५.३३४; ७९.
 ३३५; ११३.३४२; ४.२७.३४९; ३५.
 ३५०; ४६. १।७।९८ २४ १।२।२ १।२।२
 १८.१९।१९।२।२।२० ६।८।१।१।१।३।
 १४।१५।१५ १५.१४।१५।१८ ३।३. ३।५. ८.२.१.
 ३८५; ३८६; ३.३३८; ६. १।३।१४ २२.
 ४००; १०८.४२२.

दीर्घत्व° ८.२.२.३३७.

°दीर्घत्व १.१.६२.५।६।११ ६.४.४८.२००;
 ७.१.९६.२३५; १।७।२१ २.३.२३०; ४.
 १.३३५; ९३.३६०; ८.२.२२.४६०.

°दीर्घत्व° १.४.२.३०६; ७.१.३७.२५२.

दीर्घत्वग्रहण ६.१.६८.१७.

दीर्घत्वदर्शन ६.४.१६. १।२।२१.

दीर्घत्वप्रतिषेध १.१.३९.१६.

दीर्घत्ववचन १.२.९.११६.

दीर्घत्ववाधनार्थ ६.१.८७.६६.

दीर्घनासिकी ४.१.५४.२३२.

दीर्घप्रतिषेध ८.४.६८.४६६.

दीर्घप्रतिषेधार्थ ६.१.१३५. १८।१९।२० १३.

दीर्घप्रसङ्ग १.१.४८.११७; ३.१.६.११; ७.४.
 ८२.३५७; ८३.३५८.

दीर्घभाविन् ७.१.९६.२७२.

दीर्घमुख ६.२.१७७.१३८.

दीर्घमुखमानिन् ४.१.१.११३; ६.३.४०.
 १५६.

दीर्घमुखमानिनी ४.१.१.११३; ६.३.४०.
 १५७.

दीर्घवचन २३; १.२.९.११६; ८.४.६८.
 ४६६.

दीर्घवचनसामर्थ्य १.२.९. १।७।१६ १।९६; ३.२.
 १७८.१।९३; ८.४.६८. २०।२१ ४६६.

दीर्घाविधि १.१.५८. ७।२३ १।२३; ७२.१८७; ३.१.३०.
 २५ ३९; ६.४.१३. १।५।१६ ५।५ २२
 ७.२.२७.२१०; ४.९३.३६०; ८.२.७८.
 ४१४.

७.२.२७.२१०; ४.९३.३६०; ८.२.७८.
 ४१४.

दीर्घशाकलप्रतिषेधार्थ ६.१.७७.५३.

दीर्घश्रवण ७.१.२०.२१७.

दीर्घसंश्रय १.२.९.११६.

दीर्घसंज्ञक १.२.२७.२०३.

दीर्घसंज्ञा १.२.२७.२०३.

दीर्घसत्त्व १५.

दीर्घसत्त्ववत् १५.

दीर्घाज्जासि च (पा. सू.) ६.१.१०२.७९.

दीर्घात् (पा. सू.) २१; १.२.२८.२०६.

दीर्घात्पदान्ताद्वा (पा. सू.) ६.१.७७. १।२।२०.

दीर्घादिति स्वमानपादे (पा. सू.) २७; ८.३.
 १२.४२५.

दीर्घादि १.१.५८.१५३.

दीर्घान्त ६.१.१५८. १।२३ २.८२.१३२.

दीर्घभाव ७.२.३७.२१३.

दीर्घायुस् ५.३.१४. १।५।१९।१९ ४०५.

दीर्घार्थ ३.२.७१.१०६.

दीर्घारम्भ १.२.९.११५.

दीर्घाह्न ८.२.७.३१७; ६९.४१२.
 दीर्घाह्नी ८.४.७.४५५; ११.४५६.
 दीर्घाच्चारण ३.१.१११.८५; ४.१.६६.२२६;
 ६.३.९८.१७३; ४.२२.१९३; ७.३.७९.
 ३३५; ४.२७.३१९.

दीर्घाच्चारणसामर्थ्य ६.४.२२.१९३; ८.४.६८.
 ४६६.

दीव्यच्छब्द ४.१.८३.२३५.
 दीव्यतिशब्द ४.१.८३.२३५.
 दु० (घा.) ८.२.४४.४०७.
 दुःख १.४.२.४.३३७; २६.३३८; ५०.३३३; २.
 २.२९.४३१.

दुःख १.३.६७.१५१६; ३.१.८७.२१२२.
 दुःखजाता २.२.३६.४३७; ४.१.५२.२२२.
 दुःखप्रतिघात २.२.२९.४३१.
 दुःखप्राप्त ६.२.४७.१२६.

दुःखा २.२.२९.४३१.
 दुःखार्त १.४.५०.३३५; ६.१.८९.६५.
 दुःखेत ६.१.८९.६६.

दुःशासन (मा. वि.) ३.३.१३०.१५७.
 दुःसूत २.४.५६.४२२.
 दुक् (आ.) ६.१.६९.३८; ३.९९.१७३; ७.१.
 २५.२५०.
 दुक्करण ६.१.६९.३८.

दुग्ध (सा. वे.) ४.२.३६.२७८.
 दुग्धा २.३.३७.१५१.
 दुन्दुभि० (वा. वि.) २.२.३४.४३५; ४३६.
 दुन्दुभिश्चब्द २.२.३४.४३५; ४३६.
 दुर (उ.) २.२.१८.१०१६१६; ६.३.१०९.
 १७५.
 दुर (उ.) ३.२.४८.१०३; ७.१.६८.२१२१.
 दुर० (उ.) २.२.१८.४१६.

दुराढ्यंभव ३.३.१२७.१५७.
 दुरीप ६.१.९१.७५.
 दुरत २.४.५६.४२२; ६.४.१.१७९.
 दुरपचार १.४.२६.३३८.
 दुरपदिष्ट २.२.६.४१६.

दुरपदेश २.२.६.२३१२६।२८।२९.
 दुरपपादा २.२.२९.४३१.
 दुरोणसत् ३.२.६१.१०७.
 दुर्ग १५; ३.२.४८.१०३.

दुर्गति २.२.१८.४१६.
 दुर्गर्व २.२.१८.४१६.
 दुर्दर्शन (मा. वि.) ३.३.१३०.१५७.
 दुर्दिन ३.१.१७.२६.

दुर्दिनायते ३.१.१७.२६.
 दुर्धर १.४.२६.३३८.
 दुर्धर्षण (मा. वि.) ३.३.१३०.१५७.
 दुर्धाव १२.

दुर्नय १.४.६०.३३३.
 दुर्नीत १.४.६०.३३३.
 दुर्बल १.३.११.२७३.
 दुर्ब्राह्मण २.२.१८.४१६.

दुर्भिक्ष २.३.१३.४३६.
 दुर्मदिन २.२.२९.४३१.
 दुर्मनस् ३.१.१२.३३६.
 दुर्मगसश्चब्द ३.१.१२.३३६.
 दुर्मर्षण (मा. वि.) ३.३.१३०.१५७.
 दुर्योधन (मा. वि.) ३.३.१३०.१५७.
 दुर्लभ १.१.४५.१११; ४.६०.३३३; ४.१.७.
 २०३; ३.१३२.३३२.
 दुलि ४.१.८५.२३७; ११४.२५६.

दुश्चर्मन् २.३.६२.४६३.
 दुष् (धा.) ६.४.९०.२१३.
 दुष्पति २०१२^२; १.४.७४.३६५; ३.
 १.७९.६२; ४.१.७८.२३२; ७.१.४०.
 २५५; ३.८६.३३७; ८.२.२५.४०३.
 दुष्पेत ६.४.१३.१३३.
 दुषि (पा. श.) ६.४.९०.२१३.
 दुषि° (पा. श.) ७.२.१०.२३६.
 दुष्कुल २.२.१८.४१६.
 दुष्कृत १.४.२.३०३.
 दुष्कृत १५.
 दुष्ट ३।१०।११।१३।१३ ; ४.१.४९.२२०.
 दुष्ट (अ.) २.१.१.३६५; ३.१.१४९.९३.
 दुष्पान ८.४.३५.४६२.
 दुष्पीत १५.
 दुह (धा.)
 दाग्धि १.४.१. १४।१८; ५१.३३४.
 दुधे ३.१.८७.६१.
 अधुक्षत् १५.
 अदुग्धि १.१.५७.१५०; ५८.१५०.
 अदुग्धाः १.१.५७.१५०; ५८.१५०.
 अधोक् १.१.६२. १५।१७; ८.२.३२.
 ४३४.
 मा धोक् ८.२.३२.४३४.
 दुस्यते १.४.५१. १६।२६; ३३५.
 दुह° (धा.) ३.१.९०. १७।१८.
 दुहादि (ग.) १.४.५१. ३३५.
 दुहि (पा. श.) १.४.५१. ३३४.
 दुहि° (पा. श.) १.४.२९.३३६; ५१.३३४;
 ३.१.८७.६१.
 म. भा. श. को. ७७

दुहि (पा. श.) ७.२.१०.२३६.
 दुहितृ (संव. वा.) १.१.७२.१३५; २.७१.
 २५०; २.१.२. ५७६; ६.३.७८.१६३.
 दुह्यमान २.३.३७.४५१.
 दूडभ ६.३.१०९.१३५.
 दूडाश ६.३.१०९.१३५.
 दूज्य ६.३.१०९.१३५.
 दूणाश ६.३.१०९.१३५.
 दूत ७.३.५६.३३१.
 दूत १.३.१०.२७१.
 दूर १.४.१३. १४।१५; १८।२१।२२।२३।
 २३; ४.२.१०४.२६३; ६.२.४९. १८।२४;
 ८.१.५५. २३।२३; ६।६; २.८४. ७।१।१।
 १०।१२।१३; ४.६।१.४६५.
 दूर° २.३.३५.४५७.
 दूरके (अ.) ६.४.१४९.२३९.
 दूरतः (अ.) ४.१.३.१३५.
 दूरशब्द ८.२.८४. ७।१७.
 दूरात् (अ.) ६.२.४९. २३।२३; ४.१.४९.२३३.
 दूराद्भूते च (पा. सू.) ८.२.८४.४१७; ८६.
 ४१८.
 दूरे (अ.) ३.२.१७१.१३३; ६.१.१२.३३;
 ९.१.३५.
 दूरेत्य ४.२.१०४.२६३.
 दूर्वा (ओ.) १.४.३०.३३०; ३.२.१२६.१२६।
 २१.
 दूरेणुख्य ८.३.४१.४३४.
 दूस् (प्र.) ४.२.३६.२७८.

दक्ष ६.३.७९.१७२.

ददधुर् ५.४.७४.४२०.

ददनिपातन ७.२.२०.१७१९.

ददरूपा ६.२.४२.१२६.

°ददरूपा° ६.२.४२.१२६.

ददसेन २.४.१९.४७८.

दणाति (पा श.) ३.२.१७८.१७१७.

दति १.१.१९.७३; ७.१.३९.२५६.

°दन्° ६.४.८४.२१०.

दन्भू ६.३.६१.१०११११२; ४.८.४.२१०.

°दन्भू ६.३.६१.१०११११२.

दन्भूफल ६.३.६१.१०११११२।१३.

दप् (धा.) ३.१.४४.५२.

अदपत् ३.१.४४.५२.

अद्राप्सीन् ३.१.४४.५२.

°दप् (धा.) ३.१.४४.५२; ५३.

°द्वपि° (पा.श.) ७.२.१०.२२५.

दपित ७.१.५९.२६२.

°दम्भुफल ६.३.६१.१०१११२.

दश् (धा.)

पश्यति ४; ७; २१; ३१; ३५; १.१.३.३.
 १।१५; १८; ४३; ५.५४; ४५.११२; ५६.१३४;
 २१।२४; ७२.१८४; २.१८.१८१; ५८.
 १९।१९; ५९.२३०; ३.१२.२७५; ४.२.
 ३१०; १३.३३७; २४. ३।३५; २५. ३२६;
 २७. २१।२७; २८. २२।३; ५०. ३३३; ५२.
 ३३३; ४.८.०.३४६; १०९.३५६; २.१.५१.
 ३१४; २.६.४११; ३.५.४१५; ३.१.११.२०;
 १९.२१; २.१. ३।१३; ६०. १४।१५
 ११३; १२३.१२३; ३.१३३.१६०; ४.३.
 १०४.३१६; १४०.३२३; ५.३.५९.४४१;

६.१.३७.३१; ८२.५५; ८५.६३; १०२.
 ७९; ३.१०९. १७।१३; ४.४२.१९७; ७.१.
 १.२३७; ३७.२५६; २.८.२२२; ६७.३००;
 १०७.३१३; ४.१.३५५; ८.१.१.३६१.
 पश्यन्ति १.३.६७.२९२; ४.२५.३२५;
 ३२८; ५३.३३३; ३.२.६०.१३।१४; ४.
 १.३.१२३; ५.३.५५.४१३.
 पश्यासि १.२.५८. १२३०; ३.१.११.
 २३; २१.
 पश्यामि १.२.५९.२३९; ६.१.७७.
 ५४.

पश्यामः १.१.१. २०।२२; ५.२५; १८.
 ७१; ४६.११५; ५६.१३४; १४१; ५८.
 १७।१९; १५३; २.१. १९१; ४३.२१५; ४९.
 २२५; ६४.२११; ३.६२.२२२; ६३.
 २९०; २.१.२०. १३।१४; २.२५.
 ४२३; ४.६२.४११; ४६१; ४२२; ३.
 १.५.११; १३.१७; २७.१७; ४३.५०;
 ४४.५१; ६७.१५; ४.१.१६८; ७७.१२१;
 ४.१.८९. ७।१६; ३.३.३०३; ५.२.५२.
 ३८५; ६.१.८.१२; ४५.३१; ३६; ६५.
 २३; ६७.१२; ६९.१५; ८६.६५; १८६.
 ११३; २०४.११६; ३.६८.१६६; ४.३४.
 ११३; १२०.२१८; ७.१.१.२३७; ३७.
 २५५; ७३.२६७; ९०.२७२; २.३७.२१७;
 ९८.३०५; ८.१.९.३६७; २.८.३९५;
 २१.३९२; ७.८.४१४.

ददशी ३; ३.२.१०७.१११.
 पश्य ३०; १.१.९. १७।१८; ५६.१४१
 १४।१४; ७२.१८३; २.६६.२२८; ३.१.
 २५३; २५.२८१; ४.२.३०७; २.१.१.

११; ३.१. १३१९; ४.१.३.१२६; २.
 २९. २१२९; ५.२.९४.३२०; ६.२.१९९.
 ११०; ४.५२.२०३; ६.४.२०३; ८७.
 २११; ७.१.९६.२०५; ८.१.८.३६७; २.
 ३.३८८; ८.३१५; १६.३१८.

दृश्यते ३.१.२७.३८.

दृश्यताम् १.१.३८.१५; २.७१.२५३;
 २.१.१.३६२; २.२४.४२६; २९.४३१;
 ४३३; ३.६०.४६६; ३.२.११५.११९;
 १२७.१२५; ७.१.३३.२५३.

दृश्यते १४१६; १.४.८०.३२५; २.२.
 ३०.४१५.

दिदृश्यते १.१.१.१३२.

निदर्शयति १.३.१.२५५.

निदर्शयते १.३.१.२५५; २५६; ४.२३.
 ३२५.

संपश्यति १.३.१.२.३८; ४.३२.
 ३३०.

संदृश्यताम् १.१.३८.१५.

संपश्यते १.३.२१.२२६.

दृश° ६.३.८९.१३९.

°दृश (धा.) १.४.५३.३३८; ६.४.६२.२३१५.

°दृश (धा.) १.१.३.४५; ४७.

°दृश° ६.३.८९.१३९.

दृशि (पा. श.) १.१.३. १०१११११; ३.२९.
 २२६; ४.५२.३३७; ३.१.८६.६६५; २.
 ६०. १०७; ७.१.६.२१३; २.६८.३०३१
 १४; ११४. १६१७

दृशि° (पा.श.) ३.१.२६.३६; ३५.

°दृशि (पा. श.) १.३.२९.२२६.

°दृशि° (पा. श.) १.१.३.३३; ३.१.१३०.
 १५७; २.१०.२२६.

दृशिगुण ७.१.६.३१३.

दृशिगुणप्रतिषेध ७.१.६.२४३.

दृश्यमान ३.२.६०.१४१५.

दृश्यर्थ १.३.१.२५५; ३.१.२६.३६; ३५.

दृषत् १.१.७. ६५७; ६२.१६५; ६७. १७१७;
 २.१.१.३३२; ७.१.३३.२५३; ८.१.४.
 ७७१०१०
 ३६६.

°दृषत् २.१.१.३७२.

दृषत्तीर्णा १.१.७२.१२३.

दृषत्स्थान ८.२.२२.४००.

दृषत्क १.१.४.५१; ५२.

दृष्ट १२; १३१६; १.२.९.११६; ३.१.२१२; १.
 ३.१. १११२१४; ६.२.२३८; ४.०४.
 ३१७; २.२.२८.४२९; ३.३७.४५१; ३.१.
 १. १२; ११.२१; ८७. १३१९; २.११५.
 १२०; ३.१३३.१६०; १६१.१६६; ४.१.
 ३.११६; २००; ४.२.१७; ५.४. १०१६१
 १७; ७.२.२१; ९३.२५०; २.७. ८१७७
 १११११११२२; ३.१५५.३२५; ५.१.
 ५८.३५३; २.९१.३२६; ३.२८.४०८;
 ६.१.९. १.२१२१४; ४५. १७१७१९;
 ७७.५३; १३५.९३; ३.३.४. १३११३;
 ४.१.४९.२२६; ८.२.६.३१३; १०८.
 ४२२.

दृष्ट° ३.२.१०.२.११३.

दृष्टं साम (पा. सू.) ४.२.७.२७३.

दृष्टत्व ३.१.११.२.६१७.

दृष्टविप्रयोगत्व १.४.२१.३२२.

दृष्टा १.१.७.५७, २.१.१.३६६, ४.३७८, ३.३.
१२.११२, ६.१.५.३६, १२७.१२, ८.३.
५८.४३६, ४.२.४५३.

दृष्टानुविधि १.१.५.५५, ६.५५, ५०.१२१,
३.१.१.२०, १३.२१, ६.१.६.११, ७७.
५३, ७९.५६, ४.१२८.२२०, १४१.
२३५, ८.२.१०८.४२२.

दृष्टानुविधित्व १.१.६.२५.
दृष्टान्त १.१.१. १३१५, ७. २२२४, ४६.११२
२१, ४७.११५, ४९.११२, ५६. २६१२६,
२.६.४.२३३, २३४, २.१.४.३७८, ३.४६.
४६१, ६.१.५.१०, ११, ८५.६०, ८.३.
५४.४३६, ४.२.४५३.

दृष्टापचार १.३.१.२५६, १९.२७९, २.३.४.
४१, ८.४२७, ४.७९.४६६, ४.३.३९.
३०८.

दृष्टा (अ.) १.२.३३. १२१५, ६४.२२२, ६९.
२५०, ३.९. १६६६, १०.२७१, ११.
२७२, ४.५.४.३३६, १०९.३५६, २.१.१.
२०११, २.६.४.११, ४१२, ३.१.७.११,
३६५, १३१४१५१५१६१२०१२०
२.१२४. १२५, ३.१.
२०१२०, ४.१.३. १२१७११११४, १२७
१३१३१५१२०१२३, ५.३.६७.४२३.

दृष्टि (पा. श.) ७.२.२०.२८७.
दृष्टि (धा.)

दारयन्ति ३.३.२०.११३.
दर्यति ३.२.१७८.१३६.
दर्यते ३.३.२०.११३.
प्रनिदारयति १.१.२०.३४.
व्यदारीत् १.१.३.४५.

द्वेष १.१.५७.१४४, ४.६० ३५२, २.१.३.
३७७, ४.३७८.

द्वेषा १.१.४२.३३७.

द्वेष १६१२१२१२२, १.२.३३.२१०, ३८.
१७१७, २११, ४.८.३.११४, २.२.२४.४३५,
४.३३.४८२, ६२.४६२, ८३.४६९, ३.
१.१९.२६, १३५.६१, १३, १३८.१२,
२.८.६६, २१.७७, ३.३६.१२८, १३३.
१५६, १६०, ४.३२.१७५, ४.१.३२.
२१४, ८५.२३६, ५.१.५९.३५६, ११६.
३६६, ३.५५.४१६, ४.२.४.४३३, ६.१.
४५.३६, ४.२२.१२२, ७.३.१.३१६,
४.६५. ५१६८१, ८.१.५.३६६, ३६७,
२.३२.४०१, १०७.४२२, ३.५९. १०१२३,
७२.४३३.

द्वेष १.१.२७.१२, ५६.१३८, ३८.२११, ४.
३.८८.३१४.

द्वेषक ५.३.८३.४६५.

द्वेषका ३२५.

द्वेषकृता ८.४.२८.४६०.

द्वेषगिर ७.२.११४. १८१८.

द्वेषच्छन्दस ५.४.१०३. १२१३.

द्वेषता १.१.५८.१५३, ४.२३.३२३, ३.२.१३५.
१३१, ४.१.३६.२१५, ४.२.२०, ८५.
८१७, २.७. १११२, ३.४.२७६, ५.१.
५९. १९११२६१२६, ४.२.४.४३३, २७.
४३३, ६.१.८.१३, ३.३५. १११६, ४.
१६३.२३२, ७.३.३३.३३३, १०७.
८११११.

द्वेषता ३.४.६७.१७८, ६.१.१५७.१६.

द्वेषताह्नद्ध ६.३.२६.१२२.

द्वेषताह्नद्धे च (पा.सू.) ७.२.८.२२१.

द्वेषतान्त ५.४.२४.४३३.

वदत्तक ५.३.८३.६१८; ९५.४२५
 वदत्तकारक ६.३.१३९.१३५.
 वदत्तत्व १.४.२३.३२६.
 वदत्तप्रकार १.३.१.२५६.
 वदत्तमय ४.२.१०.२१६.
 वदत्तशब्द २०; १.१.१.४०; ५.१.११९.
 ३६६.
 वदत्तशाला १.४.१९.३२०.
 वदत्ता १.१.५१.१२६; ५७.१२८; ७२.१८४;
 ४.१३.३१६; २.१.५५. १४१७७२०२५;
 १२१११३ ३६८;
 ६.३.३६.१५६.
 वदत्ताग्रहण १.१.७२.१८५; ४.१३.३१६.
 वदत्तादि १.३.१. २४२५१२५१२६.
 वदत्तापाय ४.१.३६.२१६; ५.१.७६.३५७.
 वदत्तास्थ १.१.७२.१५१५; ४.१३.३१६.
 वदत्तिका ७.३.४५.३२५.
 वदत्तीय १.१.७३.१८९.
 वदत्तारुचन ८.४.६.४५५.
 वदत्तशब्द २०.
 वदत्तश ६.१.५८.६१६; ७.२.११४. १६१९६.
 ३१३.
 वदत्तव्य ५.४.२४.४३३.
 वदत्तनीति ६.२.४२.१२६.
 वदत्तपूजा १.३.२५.६१२.
 वदत्तब्रह्मणोरनुदात्तवचन १.२.३२. २३१२४.
 २०९.
 वदत्तयजन ६.३.९७.१३३; ८.१.६६.३७२.
 वदत्तयज्ञ ५.४.३०.४३३.
 वदत्तयज्या ३.१.१२३.८८.
 वदत्तयातव ४.२.५२.२८३.
 वदत्तयातवक ४.२.५२.२८३.
 वदत्तव (वा.) १.३.५४.२८३.

देवाविश ४.१.१. १५१९६१७१२०२२१२२ ; ६.
 १.८५.३३.
 देवशब्द ५.४.२७.४३३.
 देवहूति ६.२.४२.१२६.
 देवहूय ३.१.१२३.२३.
 देवानां प्रिय २.४.५६.४२८; ५.३.१४. १५१२०.
 २०१२०१२०१२०१२१ ; ६.३.१.१४७.
 देवासः (वै.श.) ८.२.८८.४१९.
 देवासुरादि (ग.) ४.३.८८.३१४; १२५.३१६.
 देविकादि (ग.) ७.३.१. ३१९११७०१९६१९६।
 १७१२०१२१ ३१४ ; ३१७.
 देविकाद्यादि (ग.) ७.३.१.४१६.
 देवित्वा (अ.) १.२.१.१६३; ३.१.२६३; ७.१.
 ३७.२५५.
 देवी १; ८.१.७३.३३३.
 देश १५; १.१.९. १२१२२ ; ६७.१७३; २.१.
 ११३; ६.४.२२२; ४.१. ७१७८१८ ; ५१.
 ३३६; २.१.२०.३१७; ३.१.२. १३; ७.
 १२; ८०.६१६; १००.८३; २.४.८.१०३;
 ४.२.७०. १११५१५ ; १०४. १७१७९ ; ५.
 १.९.३४०; ७.२.३५७; ११९.३६७; २.
 ५९.३८६; १३५.४०१; ३.२.७.५१५; ६.
 १.१५७.१६; ३.९.८.१७३; ८.२.१६.
 ३१७.
 देशग्रहण १.१.४. १११७०११०११२१२२.
 देशपृथक्त्व १०१७१७८.
 देशपृथक्त्वदर्शन १८.
 देशप्रकृत्यर्थ ६.१.१३५. ८११११२.
 ६३.
 देशविशेषण ५.३.२७.४०८.
 देशान्तर १९; ३.१.७.१२.

देशान्तरप्रापण २-१-५१-१०११०
 ३९३.
 देशान्तरप्रापणक्रिय १-३-१५-२३९.
 देशीयर् (प्र.) ६-३-३५-१५६.
 देश्य (प्र.) ५-३-५५-४१३.
 देश ४-३-६०-३१०.
 दैत्य १-१-७२-१२६; ४-१-८५-११११२
 २३७.
 दैप्र (धा.) १-१-२०-३५; ७१४.
 प्रणिदयते १-१-२०-३५.
 प्रणिदापयति १-१-२०-३५; ७६.
 दैप्र (धा.) १-३-९-२६६.
 दैव ४-१-८५-२३६.
 दैवकृत २-४-२६-४७८.
 दैवदत्त १-१-७३-१८९; ४-३-१२०-३१८.
 दैवदत्ति ४-१-१६३-२६५.
 दैवदत्त्या ४-१-७९-२३३.
 दैवयज्ञिशौचिवृक्षिसात्यसुग्रिकाण्ठेविद्धि-
 भ्योऽन्यतरस्थाम् (पा. सू.) २-२-३-४०६.
 दैवयासवग्रहण ४-२-९२-२६१.
 दैवरक्त ३-१-७९-६१.
 दैवानुग्रह ६-३-१०९-१७३.
 दैवासुर ४-३-८८-३१४; १२५-३१६.
 दैवासुरी ४-३-८८-३१४.
 दैव्य ४-१-८५-२३६; ३-६०-३११.
 दैष्टिक ४-४-६०-३३२.
 दौ (धा.)
 यति ७-४-४७-२०२०
 ३५१.
 दोग्धुम् (अ.) ८-२-१-३८५; ३२-४०३; ४०४.
 दोग्धु ८-२-१-३८५; ३२-४०३; ४०४.
 दौ द् द् धौः (पा. सू.) ७-४-४७-३५१;
 १३ १३१३१८१० १४१८१२२ २७ २७
 दोष ६; ११ ; १२ ; १३; १७
 १२१७ १२१५१२१ २१ ७१४१५१
 ; २० ; २१;

१६१६ ७ २१२६ १०१८ १८;
 ; २४; २५; २६; २७;
 ६१८; ३१; १-१-१-१५१२०; ४२; ३-४३;
 ४७२३ ४५; ४-५१; ५२; ५३; ५-४१५५
 २६ १ ४१५ ७ २१२१ ५६;
 ; ५५; ६-५६; ७-५६; ५७;
 १३२० १५ ७११६ २४
 ५८; ५९; ८-६०; ९-६१; १०-
 २४१६१७२२२३२३ १४१२
 ६४; ११-६६; ६७;
 ४ १७२५ ७२ १९
 ६८; १२-६९; ७०; १४-७०; १८-
 ७३; १९-१३७३; २०-७४; ६-१८
 १९२० ७८ २२ २२ २
 ; ७६; २२-७६; २३-८०; ८१;
 २४-२३; २७-६१८२०२६ ८७ ४
 १६ २८-९०; २९-९१; ३८-१३२३
 १७२१ १७१२१७२२२३२४ २१
 १७; १९
 २४२४ १२२४ १६ १४ १६
 ; १००; ४४-१०२; १०३; १०४
 २४ १०५; ४५-१११; ११२; ४६-११३;
 ११४; ४७-११६; ४९-११८; ११९;
 ५०-११३२४२८ ७ २६
 १२१ ; १२२; १२३;
 ६१८२५ २१ ४६७१११
 १२४; ५१-१२५; १२६
 १२ १६ १३ १२१६१९ ८१२१
 ; १२९; १२७; १२८; १२९
 २८ ५२-१३०; ५६-१३३; १३५;
 ३२४ १२१३२२ २०२४ ११०१
 १३६; १३८; १३९; १३९ १४०
 १५२१ ३११११५ ११२०
 ; १४१; ५७-१४४; १४८;
 १११९ ३७ १५११
 १४९; १५१; ५८-१५१;
 १५२; १५३; १५५; ५९-१५५; ६०-
 १२१५१९ २२ १५१०१
 १५८; ६१-१५९; ६२-१६१
 १३१६ २१२१ २२ १४१७
 ; १६४; १६५; ६३-१६६;
 १६९; ६५-१६९ ७१२१८१
 २५ १४२५ १८ १७१११
 ; ६७-१७५; १७५; ७२-१७७
 २० ५८ ७३ १८१० २-४-१९३;
 ; १८३; ७३-१८९; २-४-१९३;
 ६६ १० १६ १६
 १९४; २२-२०१; २८-२०५; ३१-२०८; ३२-
 १२ ४४ २२ १४
 २००; ३३-२१०; ३९-२११; २१२; ४२-

२१५; ५५.२१५; ५५. १७१९ ; २१५;
 ५१२०; ११५; ५५.२२५; ५१.२२५; ५५.
 २३९; ६५. ५१७१९०१२१९ २५५७
 २३९; २३९; २३९;
 ३१५११९ - ५१२ ११६११५१९६२३१
 २५२६; २५ १३१७१९ २३९; ६६.२३३;
 ५२.२५२; ५१. १७१२०२२ २५५;
 २५६; २५६; २.२६९; २६९; ३.२६९;
 ७.२६५; ९.२६५; २६६; २६७; १०.
 १२२०२२ ५१० ११५ १७१२०२२
 २६६; २६६;
 १५२२ २१२१२ ११.२७३; १२.
 २७०; २७०; ११.२७३; १२.
 ३१२०; २७१ ३१३१३ २५२६
 २७५; २७५;
 ५५. १११५ १७ २३३; २३३; २३७;
 ६२.२८८; २५१२ ६३.२३०; ६७.
 २९३; ७२.२९६; ७८.२९३; ७९.२९५;
 ८८.२९५; ७.१. ३००; ३०१; २.३०५;
 ६१३१५२३ ३१०१३ ३१२; ३३.
 १९१२१ ११९६ ११. ३३२५ ३१६;
 ३१५; ३१६; २१. ३२१ ३२२;
 २३. १२१७२० २६७ १७ ३२५; २५.
 ३२३; २९. ३२९; ३२. ३३०; ५२.
 १३१६ १११५ ३३८;
 ३३९; ५९. ३३२; ३३३; ५५. ३३८;
 ५७. ३५९; ६०. ३५९; ६२. ३५३; ३५५;
 ८०. ३५६; ९६. ३५३; १०१. १९१९
 ३५०; १०८. ३५२; ३५३;
 २. १. २१२३ १५ १५ ३७२
 १६१२३२५ ५.२२१२३ ५५७
 ; ३७३; ३७५; २.
 ३७५; ६. ३७८; ७. ३७९; २०. ३७२; ३६.
 १५ १२ १५१५ १११९
 ३९. ३९२; ५१. ३९३; ३९५;
 ३९५; ३९६; ५५. ३९२; ५७. ३९९; ६९.
 २२२३ १२२५ १९ ११. ११. ११. ११.
 ५०५; २. ६. ११०; ११. ११. ११. ११.
 ५११० २१ १७१९२२ २६६
 २५. ५२०; ५२१; ५२५; ५२६
 १११९८२२२५२८ ; २५. ५२७; २८.

५१ २२९; २९. ८१२५; ५३९; ५३५; ५३५;
 ३५. ५३५; ५३६; ५१. १३१९०२५;
 ५१; ५१; ३७. ५५९; ५६. ३६७;
 ७. १२. ५५५; ३५. ५३३; ३५. ५८३; ५५;
 ५३. ५५५; ५९. ५८६; ६२. ५९३; ५९१
 १५१९ १३१५१८ ५६२; ७०. ५९५; ८५.
 २०२१ ५००; ५०२;
 ५. १. २. ३. ६. ९. ११. १३. १५. १७. १९. २१. २३.
 ८. २६. ९. २७. ११. २२. २३. २४. २५. २६.
 ६१७१२१५ ; १९. २६. २६. ३१. १
 २३ ६५१८ २५२५ २७. ३७. ३८. ३९.
 ; ३३; ३३; ३५; ३५. ३५. ३५.
 ३१. ५१७ ३२. ५२; ३३. ५३; ३५. ५५;
 ३६. ५६; ५३. ५७; ५४. ५९; ५५. ५९
 १८ ; ५६. ५५; ६७. ५५; ७८. ६१; ७९.
 ६२; ८३. ६३; ६५; ९१. ७३
 २३ ; ९३. ७३; ९५. ७६; १६६. ८०; ८१;
 ९७. २२; ११२. ८६; १२५. २०; २. ८०.
 १५ ८३. ११०; १०२. ११३; ११०.
 ११३; ११५. ११९; १२५. १२६; १३९.
 १३२; १५१. १३३; ५. २०. १६२५ ; ५३.
 १५९; ८३. १५१; ९०. १५१; ९५. १५२;
 १३१. १५८; १३२. १५९; १३५. १६१;
 १६१. १६६ ; ७. २. १७०; २१.
 १७३; २६. १७५; ६२. १७७; ६७. १७९;
 १६१२७ १८०; १८१; ७७. १८१; ११०.
 १२३;
 ७. १. १. ११८२२ २१ १५२०
 १८९; १९०; १९०; १९३;
 १५१५१६१८१९१२० २११२०
 १९५; ३०.
 २५ १६१९ १७ १२ १२
 १९९; २००; ५. २०१; १०. २०५; १५.
 ११९१२५ २७. २३२; ३३. २१५; ५८.
 ७१३२१ १५२१२२ ११७
 २१८ ; २१९ ; २२०; ६०.

२२५; ६६.२२७; ७८. ८१२१४११४
 १८ ५८११२१३ ५६८११७७१८
 ; २०१२१२२ २१५ ८१२३२;
 ८३. २३५; २३६; ८७. २३२;
 ८८. १६१२०; ८९. १२११४ ३१४
 २३९; ९०. २४१; २४२;
 ९०.२४२; २४३; ९३.२५ ११२३३
 ४११११ १०१११ ४१४ ५६१७ ८१७
 ;
 १८ ६ १२ २५१; ९८.२५२; १०४.२५३;
 ; २५१; १५१.२६२; १५५.२६३;
 १५८.२६४; १६१. १६२० १६५.
 ११२५६८८१०१६१७
 २६७ ; २६८; १५१.
 २६८; १६५.२६८; २.३.२७३; ६०.
 २६३; ६३.२६४; ७०.२६७; ७२.२६७;
 ११.२६९; १२.२६९; २६९; ३.४८.
 ३०९; ६८. १७२०; १३१.३२०; १५५.
 १३१६१९
 ३२५ ;
 ५.१.१. १२१३१४१७ १०.११
 ३३६ ; १०.१०; १९.
 ३६५; २८. ११११ २४२४२५;
 ३५३ ; ५८. ३५३ ;
 ३५४; ५९.३५६; ३५७; ९४.३६०; ९५.
 ३६१; ११५. १२१२३ ११४५
 ३६३ ; ३६४; ११८.
 ३६५; ११९. २१३; २.३.३७२; २७. ३७६;
 ४८.३८३; ४९.३८३; ३८४; ९४.३९२;
 १२६.४०३; ३.४८.४१३; ५२.४१२; ५५.
 ४१३; ४१५; ६०.४१५; ६६.४१८; ६७.
 ४१९; ७४. ३१३; ८४.४२६; ७.८.४३२;
 १९.४३३; २४.४३३;
 ६.१.१. ३१४१४१५१६१९ १९१
 ;
 २५ ७१२१४ १. १११७ ६ १८
 ; २. ७१७ ; ६; ५.९ ;
 १०; ९. १३ ; १५; १३; ७.१११
 १३१४२० ५११०१५२१ १२१२१
 ; २३
 १४१५.१७ २२२४ ; १६.१५ १७.१४

३२-३३.२२; ३७. ३१६ ३; ४५. ३४;
 ५१ ६१७ १२१२४ २ १४१५१९
 ३५; ३६; ३७; ६९. ४१
 ६८.४६; १७११ १२. ५१९६
 २३ ; २१ ४६ ३८ २५ २
 ; ८४.५६; ५८; ५९; ८५.६२; ६३;
 २३ १८ १११३ १६. १०२.
 ६४; ८६.६६; ९३. १११३ १६. १८;
 ११११९ १४२७ ५११३ १०१
 ७८ ; ७९ ; ८० ; १०३. ८१
 १२१३ ; १०८. ८२; ८३; ८४; ११५.८६;
 १२३.८७; १३५. ७१११२१३ १५८.
 २१ १२१६ ९८ १८
 ९८; ९९ ; १५९.१०१; १६६.१०४;
 १६८. १११४ १८२.११०; १८६. ५१२२
 १९५.११५; २२३.१२३; २.५०.१२८;
 ८०. १७१८२० ; ९३.१४१६ ; १४३.
 १३१; १३७; ३.९.१५; १०.१४५;
 १३.१४५; २५.१४७; १४८; २६.
 १४८; ३४. १५३; ४६.१६०; ४९.१६२;
 ६२.१६५; ६६.१६६; ६८.१६७; ७३.
 १६९; ७६.१७०; ७८.१७०; ९८.१७३;
 १३८.१७७; ७.१. १५१९; ३.१०१; १३.
 १८३; १८३; १६.१८५; १९.१८६; २२.
 १८१ ५१२१ १८ ४७१३१९
 १८२; १९१; १९२; १९३ ; २४.
 १९५; ४२.१९६; १३२१ ४८.२००;
 ४९. १९२४ ; ६२.२०५; १२०.२१८;
 १३०. १४१९१२२२५ ३६८११११४
 २२२ ;
 १४९. ४११० ; १६१.२३१;
 ७.१.१. २३७; १०१२१३ ६.२६३;
 १२. १०१५ ; १८. ८१०१४ १२
 ३०. १११३; ३७. २४ २५४; ५०. २५८ ; ५४.
 १४१६ १२ २५९ ; २६०; ५८.२६१; ५९.२६२;
 ११११२ ६५. २६२ ; ६८.२६२; ७२.२६४; ७३.
 २६६; ७७.२६६; ८२.२७०; ८४.२७३;

१०.२७२; १६.२७३; २६।१।२१
 २७८; १०.२८३; १७।२४ १।१११।१५।
 १८; २६.३८३; ३५.२११; ३६.२२३
 ३७.२११; ४४.२१६; ६३.२११; ६७.
 ३०१; ८२. ५।१०।११।१५
 ३०३; ८४.३०१;
 ९८.३०७; १००.३०८; १०७.३१२;
 ११७.३११; ३.१. १।११।२०
 ३.३१८;
 ४.३१६; २८. ४।४।६ ४. २०।२१
 १०।११ ३.३१८; ५०.३२३; ३२१;
 ५१.३२१;
 ५४. १०।१३ ७७.३३१; ८५.३३६; १२०.
 ३१३; ४.२.३१६; ९.३१३; ४६. १७।११।
 २१ ३५१; ४७.३५१; ८२.३५७; ८३.
 ३५८;
 ८.१.१.३६२; ३६५; ४.३६४; ३६५;
 ५।८ ३६६; ८.३६७; ९. ४।४।८ १८.३७२;
 ३०.३७५; ७०.३८१; ७१.३८३; २.१.
 ४।७।१२।२१ ३८५; ३६६; २.३८७; ३. १।३।६;
 ४.३८८; ६.३९२; ३९४; ८.३९५; १५.
 १६।१७ १२।१३।१८।१९. २
 ३९६; १९. ३९९; २१.४००;
 २५.४०२; ३२.४०३; ४०.४; २.४६.
 ७।९ ११।१२ ४०८; ५५. १०९; ५९.४११; ७२.
 ४१३; ८२.४१५ ८३.४१७; ८६.४१८;
 १०६.४२१; ३.१.४२४; २९.४२९;
 ३२.४२५; ३३.४३०; ३४.४३३;
 ३९. १८।२२ ४३.४५५; ५९.४६८;
 ६५.४७२; ७९. १।१।१२ ८८.४७७;
 ४.३.४५१; १४.४५७; ४५८; १५.
 ४।१० २८.४६३; ३२.४६२; ६८.४६६।
 २३

दोषसमुच्चय १.१.३.४५.
 दोषा १.२.४७.२२२.
 दोषातन ४.२.१०.४.२२५; ३.२.४. ५।७।१२
 ३०६.
 दोषान्त १.१.५८.१५१; ४.१.१.१६१; ६.१.
 १८२.१६०.
 दोषाभूत १.१.४१.१००.
 दोषामन्य १.१.४१.१००.
 दोस् (प्राण्य.) ६.१.६३. १६।१९.
 दोह ५.२.९.३२१.
 दौलेय ४.१.८५.२३७; ११.४.२५६.
 दौष्क ७.३.५१.३२९.
 दौष्कुल्य ८.३.४१.४३४.
 दौहित्र ४.१.१०.४.२५७.
 द्य (घ.) ५.३.२२. ५।१७.
 द्याव (वै. शा.) ६.१.९३.७५.
 द्यावा (वै. शा.) १.२.६.४.२१२; २.२.२९.
 ४।४ ४३४.
 द्यावापृथिवी ३.२.१०७.१११.
 द्यावापृथिवीमन्तम् (वै.शा.) ८.२.१५.३१६.
 यु १६.
 यु ५.२.९७.३९६; ७.१.१.२३३.
 युत् (धा.)
 योत्यते २.३.२०. ११।१३।१४
 वियोतते १.४.२३. १६।२० १६।२०; ९०.३।६;
 २.२.१८.४१६; ३.८.४१६.
 युतादि (ग.) १.३.७९. ११।११।१७
 युति (पा. शा) ३.२.१७८.१३६.
 युताने (पा.शा.) ३.२.१७८.१३६.
 युद्धयो लुङि (पा. सू.) १.३.९३.२१६.
 सुमन् १.१.२.४.३३; ८१; ४.२.१.३३१; ५.३.
 ५२.४१२.

दोषवत् १.१.१.३०.

द्रोणी ४.१.६३ २२५.
 द्रोणीभार्य ६.३.३५.१५०.
 द्रोणिकी ५.१.५२.३५२.
 द्रोणी ५.१.५२.३५२.
 द्रोवय ४.३.१५५.३२५.
 द्र ७.२.१०६.३१२.
 द्रन्द्र (पा. श.) १.१.९.६२; २०.११०; ६३.
 १६७; २.४०.२१२; ६३.११५; ६४.
 २३५; ३३६; २३८; २.७२.२५६; २५३
 ११; ४.१०.३. १३१७
 ३३९; २०.३२२; ४९.३६२; ५७.३१७
 २.२९.४३१; ६१६१६१८१२५१२५१
 २६ ११२
 ; ४३५; ४.२.४७३; ९.४७६; १२.
 ४७५; ४७६; ४७७; २६.४७८; ६२.
 १६ २१२११११११५१६१७
 ४०९; ६७.
 २१३; ६९.४६४; ८५. १५१९८
 ३१४; ५.३.१७२.४३३; ४.६८. १११११
 १५ ; ७७. १४१९८ ; ६.२.१.१२२; ३.२५.
 १९१९१२२ २१३६१६१२४ १११
 १४७ ; १४८ ; १४९; ८.१.
 १५. २३१२३ ; ११३.
 ३७०; ३७१.
 द्रन्द्र° (पा. श.) २.१.५१.३१५; ४.२६.४७२.
 द्रन्द्रग्रहण ६.३.२६.१२८.
 द्रन्द्रप्रतिषेध १.२.६४.२३५; २३६; २३७;
 २३८.
 द्रन्द्रभाविन् २.१.१. २३१२६.
 द्रन्द्रवचन २.२.२९.४३१; ४३४.
 द्रन्द्रविषय २.२.२९.४३३.
 द्रन्द्रवृत्त २.४.११.४७३.
 द्रन्द्रसंज्ञा ५.४.६८.४३५.
 द्रन्द्रसमास २.१.१.३६३.

द्रन्द्राहुन् धैरमैथुनिकयोः (पा. सू.) ४.२.
 १०४.२२९.
 द्रन्द्राधिकार २.४.६३.४६४.
 द्रन्द्राधिकारनिवृत्त्यर्थ २.४.६९.४६४.
 द्रन्द्रार्थ ५.४.८७.५५५.
 द्रन्द्रे धि (पा. सू.) २.२.३६. १२११३१९६
 ४३२
 द्रन्द्रे च (पा. सू.) १.१.२८. १०१२११३१
 १५
 द्रन्द्रै .वद्भाव २.२.२९.४३३; ४.१२.४७६;
 १६.४७७.
 द्रन्द्रोपतापगर्हात्प्राणिस्थादिनिः (पा. सू.)
 ५.४.६८.४३८.
 द्रय १.२.६९.२५०; २.३.६५.४६७; ६.१.१६१.
 १०१२; २.१३९.१३३.
 °द्रय° ५.२.१२२.३६९.
 द्रयस ३.१.२. २१२°
 द्रयसचू° (प्र.) ५.२.३७.३७६.
 द्रयसजादि ३.१.२. २५.
 द्रयाविन् ५.२.१२२.३६९.
 द्रयी ५.१.१६.३३६.
 द्रादश २.२.२९.४३५; ३.४.४३७.
 द्रादशान्धिक ६.१.८५.६०.
 °द्रादशी ५.२.४८.३३३.
 द्दार १.४.२.३०५; ४.३.८६. १५१९६
 ३१३.
 द्दारपाल ३.२.१.९४.
 द्दारादि (ग.) ७.३.४. १६१७
 ३१९; ८.३१९.
 द्दार्विंशति (सं.) २.२.२९. ११२४
 ४३४; ५.४.
 ७३.४३५.
 द्वि (सं. वा.)
 द्वौ १८; २१२११२१२२२२२२
 ३; २६ ;

१०१३. १८१८१९ ; १८.७२; २५.२३; ३८.
 १७ ५ १२१२१५१९६१९६ ; ३.
 १५; १६; २०.६५. २५९ ; ३.
 १०. १३१७२१ २२२३२३ २५२५ ;
 ३३३११५२०२१२२२३२५ ; २७०
 ६६६८११११११ १३१ १३११८१ १८२०१
 २० ; ६०.२८५; ६७.२१२; ७.२.३०५;
 ३०५; ३१०; २१.३२५; १३. २०२०;
 १०९.३५६; २.१.१.३६२; ३६५; ५.३७८;
 २५. २०२०; ५१. २०२५; ५७. १८२५;
 २.२.५.२७; २५. ७८११११११७ ; ३.
 १.५.१; ५६. ५६१; ७.२६. ५७६; ३.
 १७.१५; ८.१८; ८७.२०; १२३. २७;
 ८२; ३.२०. १०१५; १३५. १६१; ७.१.
 २२.२१६; २७.२१३; ७. १२१३१५ ;
 २३१; ८२.२३५; १५७.२६१; १६३.
 २६५; ७.७६.३३३; ५.१.५९.३५५; २.
 २७.३७५; ५७.३८२; ३.५२.५१२; १०६.
 ५२९; ७.१९.५३६; ५३३; ६.१.६५.
 २१२२ ; ८.५. १७२१ ; ३७६; ८५.६३;
 ३.५९.१६३; ७.१९.१६५; २२.१६१;
 १६.२१३; ७.१.११.२५; ६२.२६२;
 ७२.२६५; २.१०७.३१३; ७.५७.३५१;
 ८.१.१.३६२; ५.३६६; १२.३६९; १५.
 ३७२; २.८३.५५५.

ब्रह्मिण् १०१.२५.८२; ५७.१५५; ७.
 १०१. २३२३; २.१.३५.३६७; ३.२.५.
 १८; ७.११०.१२७; ५.१.१९.३५३; २०.
 ३३६; २८. २११७२० ; ३७.३५०;
 ११९.३६६; ३६७.
 ब्रह्मो: १७ १७; २०; २१; १.१.१.

२३२५ ; ३.५३; १६२१ ; २७२७
 ७१११५; १५१७७; १७७१८; १८२२२२ ;
 १५.३०; ३८.२५; ५०.१२६; ५१.१७७;
 ५७.१२३; २.३०.२०६; ५. ७७७८
 ५२१ ; २८ ; १२१३ ; ७.२.३०५; २१.
 १६२० ११०१२३२३२५ ; १०९.३५५;
 ३२१; २५१; २५६; ७.२.३०५; २१.
 २.१.१. १३१८१८ ; ३६० ; ३६५; ३६६;
 ३७१; २१२५१५१६१२० ; ५५.३९८; ५७.
 १९ ; २.२.५.२३; १०१७७ ; ३.५.३५५;
 ५३६; ३.१.५११; ५२; ७.८२. १०१७०
 ११ ; ३.१.६७. १२२२२२२३ ; ११.७८;
 ७३; ३.१६१. १११२१२२ ; ७.२१.
 १७२; ७.१.८८.२२०; २.६०.२६३; ३.
 १३१.३२०; ७.७६.३३३; ५.१.७.३३३;
 २८. ५१८; ३१.३५३; ३.५५.५१५; ५७.
 ५३६; १३.५२६; ६.१.२. ११५ ; ३७.३६;
 ६९.५६; ८. ६७७११२१३१६१७७
 १८२५ ; ५३; ८५.६३; २.११.१२५; ७.२२.
 १८; ७.१.३७.२५५; ७२.२६३; २६५
 २७ ; ८२.२७२; ७.९.३५७; ८.२.१.
 ३५५; ३.१५.५२६; ७.२१.५६०.
 १५१८ ; २२; २६; १.३७.२१०
 २५ ; ५३.२१५; ५५.२२१; २२२; ५७.
 २७ ; ३.१०. ११५२५ ; २१८ ; ७.
 १५.३१९; २.१.१.३६८; ६९. २११२३;
 ५३५ ; २.३.५०३ ; ३०.५३५ ; ३.१.८.
 २०२३ ; २.१७८. १५१७७ ; ३.१९.१५५;
 २०. १५१ ; ७.२.१७८ ; ७.१.१५.२०८;
 ५. २२१२५ ; ३. ५५.५५.५१५ ; ७.७७.
 ५७ ; ३.१.१. ७१०१६ ; ३५८ ; ३.
 १३१६१९ ; ५.९ ; ५. २२ ; ८.१३ ; १२;

द्विग्रहण १-३-१०-२६१.

°द्विग्रहण १-३-१०-२६२.

द्विग्रहण २-४-१-२७५; ४-२-२०-२११.

द्विग्रहणसमुदाय २-४-१-२७३.

द्विचकारक ३-१-९-२०.

द्विडकारक ६-१-६९-२६; ७-१-२५-२५०.

द्वितकारक ७-४-४७-३५१.

द्वितन्त्र ४-२-६०-२८३.

द्वितीय १-१-२२-७९; २८-९८; ३६-९३; ४४.

११३; ५०-१२०; ५१-१२६; ६१-१६०;

६२-१६९; २-५१-२२७; ६४-८१-१९०

२४-५६; ३-१२-२७६; २७७; १४.

२७८; १९-१११२; ४-३-३१२; १३.

५११०; ५६-३४०; १०९-३५५;

२-१-१-३७०; ६९-४०२; २-३-४०७;

३-१-४३३; ४-३-३५५; ८-४-४७; ३७-४५९; ४.

६२-८१०; ७६-४६६;

३-१-२६-३३; ६७-५९; ९०-७१; ९४.

८०; ३-१६१-६६६;

४-६७-१७८; ४-१-३-१९९; ११११२

८९-२२२५; २१२; ९३-२४७;

१२१७७; ९८-२५३; १६३-२६६; ३.

१३२-३२२; १४०-३२३;

५-२-३७-३७७; ४८-३२५; ३७७;

९४-३९२; ३-८३-४२५;

६-१-२-२२२४; ७-१-८-१९०११०१

११११३१४; ५१७३१४; ४; ६४.

१९१२१; ८४-१६; १२५-८६; ४-१४.

१६४; १७४-२३५;

७-२-११७-३५६;

८-२-८३-३१७.

°द्वितीय १-१-९-६१.

म. भा. ४. क्रो. ७९

द्वितीयग्रहण ६-१-२-२२.

द्वितीयतृतीयचतुर्थतुर्याण्यन्यतरस्याम् (पा. सू.) ६-४-२-१२१.

द्वितीयत्व ५-३-८३-४२५.

द्वितीयद्वि ६-१-२-१५.

द्वितीयद्विर्वचन ६-१-२-२१११११२१२५; १५; ९.६६.

द्वितीया १-१-१-२६; ७-२-१२३; २-२८-२०५; ४.

५१ ३३६; ८४-११९११२०; १०-५१२३;

२-१-१-३५९; १११३; २४-३६३; २-१८.

२०१२१; २११२१२३ १११२५१२६;

३५६; ३-१-४४०; ३-१३२०; ४-६१७

९. ६१८१९७१२१ ६१७८१९०

; १८-४४८; २०१२२२४; ३-१८-२१३;

१९-२६; २६-३४; ४-२६-१७४

१६११८१९१२५१२६ २१३१९१७५११२१

१४११९; ४-१-१-१५२; २-७-२७३; ६-१.

३७-३३; २-४७-१२६; ८-४-४८-४६५.

द्वितीयाद्ये १-१-३६-९३.

द्वितीयस्यै १-१-३६-९३.

द्वितीयस्याः ३-१-४०-१२१; ६-१-८४.

द्वितीया° २-३-१२-४२६; ३२-४५६; ५११७;

३-१-७-१५१; २६-४३३; ६-२-२-५२३.

द्वितीयाकाङ्क्षा ३-३-१६१-१६६.

द्वितीयायां च (पा.सू.) ७-१-२८-२५२.

द्वितीयाटौस्त्वेष्वनः (पा. सू.) २-४-३४-४८२

द्वितीयादि १-२-४४-२१३; २-२-३-४८७; ३.

१-१०१११; ३-१-८-३६.

द्वितीयाद्य २.३.४६.४६९.
 द्वितीयाद्विवचन ७.१.१८.२६७.
 द्वितीयानिर्देश १.३.९.२६४; १२.२७४; ५.
 ३.६०.४३८; ६.१.४.६; ७.३.५०.३२८.
 द्वितीयानिर्देश ५.१.८०.३५३.
 द्वितीयालुपयान्ति ३.१.८.१८.
 द्वितीयान्त १.२.४३.२३५; २.२.४.४०९; ५.
 ३.५५. १५।१६ ७।९
 ४।१४; ४।१५.
 द्वितीयाधिष्ठान २.३.२.४३३; ४।४.
 द्वितीयासमर्थ ५.१.११७.६१.
 द्वितीयासमास २.२.४.४०८; ४०९.
 द्वितीयिक ५.१.४८.३५२.
 द्वितीयैकवचन ६.३.६८.१६६; ७.२.१०१.
 ३६९.
 द्वितीयैकप्रचनवत् ६.३.६८.१६६.
 द्वित्र २.२.२५.४२७.
 द्वित्रिभ्यां पादन्मूर्धसु बहुव्रीहौ (पा. सू.)
 ६.२.१.१२२.
 द्वित्व (पा. श.) १.०.४५.२१६; २.४५; ६.४.
 १२।१६।१८ २।४५ ; ४.२१.३२१; २.१.१.३७२;
 ३.१०.४३१; ४.८५.५००; ३.२.१०९.११७;
 ५.१.५९.३५३; ६.४.१०.२३२४; ७.२.
 ६७.३०१.
 द्वित्व° (पा. श.) ६.१.१२. ११।१४।१७
 °द्वित्व° (पा. श.) १.१.३८.१६; २.६.४.२४५.
 द्वित्वाभात्र २.१.१.३७२.
 द्विदश (सं.) २.२.२५. १३।१४।१७।१८
 द्विद्वि ५.२.३७.३७८.
 द्विद्रोण २.३.१८. ५।११।१२।१२
 द्विद्रोणार्थ २.३.१८.४५३.
 द्विधाकृत्य (अ.) ३.४.६२.१७६.
 द्विधुरी ५.४.६८.४३८.

द्विनकारक ६.१.१७४.१०८; ८.२.५६.४१०.
 द्विप ३.२.४.६८.
 द्विपथ २.४.३०.४८०.
 द्विपद् ४.३.२४.३०६.
 द्विपदिक १.१.५७.१४२.
 द्विपदिका १.१.५७.१४२; ८.१.१. १६।२६।२७
 ३६३.
 द्विपरमविस्ता १.१.७२.१२३.
 द्विपरमाचिता १.१.७२.१२५.
 द्विपर्यन्त ७.१.३३. २३।२३; २.१०२.३०५
 १६।१९
 ३।१०.
 द्विपाच्छब्द ६.४.१३०.२२१.
 द्विपात्र २.४.३०.४८०.
 द्विपाद् १.१.७२.१२३; ६.२.१.१२३; ४.१३०.
 २२१.
 द्विपाङ्ग्य ४.३.२४.३०६.
 द्विपुत्र २.२.३५.४३७; ६.४.९६.२१३.
 द्विपुरी ५.४.६८.४३८.
 द्विसकार २.१.१.३६३.
 द्विविस्ता १.१.७२.१२३.
 द्विभार्य २.२.३५.४३७.
 द्विसकार ७.१.४०.२५३.
 द्विसकारक ७.१.४०. १२।१४
 २।५७.
 द्विसय ५.२.४७.३२३.
 द्विसात्र १.२.२७. २।३।१९।२०।२१
 ११।१२।१३ ; ६.१.१०२.
 द्विसात्राकाल १.२.२७.२०३.
 द्विसात्राकालवचन १.२.२७.२०३.
 द्विसात्रिक १.१.५०. २०।२२।२३।२३
 १२३.
 °द्विसात्रिक १.२.२७.२०३.

द्विवचनादि १-१-५७-१५०; १५१; ५८-१५२.

द्विवचनाधिक ६-१-९-१२६; १५.

द्विवचनासिद्धि ६-४-११०-२१६.

द्विवचनेऽचि (पा. सू.) १-१-५९-१५६.

द्विलकारक १-१-५९-१५५; ३-१-८७-६८; ६-१-२५-३३; ४-२-२-१८८; ७-२-२०६.

द्विवचन (पा. श.) १-१-११-३३३६७८११३३
२११२११२२१२३ ; १२-१८१८ २२
; १२-६९; ३८-९५;
२-२५-२२९; ६०-२३१; ६२-२२६; ४-२१३
२१-३१९; ११०१२३ ; २-१-१-३६५;
२३३३६; २-२२-१०११०११७ ; ४-
८२-२१८; ८५-५०८; ३-१-६७-२२
१६१-१६६; ४-२-१-१६१२१२५ ; ४-१-
८९-२११; ५-१-५९-१२१२ ; ३-५५-
२३५; ५७-१७२५१२६ ; ६-१-३७-१७१
२० ; ८५-११
; ८५-६३.

द्विवचन° (पा. श.) १-१-२७-११९१११
१५ ; ३८-२५२५ २१
; ३८-१५; २-६२-२३३; २३५
२३ ; २३६; २३७; ११११ २१
; २३८; २२०; २२२;
६९-२५०; २-२-२२-२३; २९-२३७;
२३२; ३-१-२२१; ४-८५-५००; ३-१-
६७-१५११११८११२१ ; ३-१८-१२२
१६१-१६५; १६६; ४-१-३-२३१२२
१२६; १२-२२५; ५-३-६६-११२२१
२३ ; ६-१-८५-६३; १६७-१६१८२११
२२ ; ३-१-१२१;

°द्विवचन (पा. श.) १-२-५९-२३१; २-३-१-२१
२१; ६-१-१६६-१०३.

°द्विवचन° (पा. श.) १-२-६२-२२६.

द्विवचनानिर्देश ३-४-२१-१३३.

द्विवचनपर १-१-२७-१६१६१११२०१२२.

द्विवचनपरता १-१-२७-१६१८१८.

द्विवचनान्त १-१-११-१३१९.

°द्विवचनान्त १-१-२१-३३; २-४-६२-२६१;
२११; ४-१-८९-१२६.

द्विवर्षा ४-१-२०-५११; ७-३-२८-३२१.

द्विवितस्ति ५-२-३७-३७८.

द्विव्यञ्जनाश्रय २६.

द्विशकार १-१-१०-३३१५.

द्विशकारक १-१-६५-१७०.

द्विशत ६-३-२७-१६७.

द्विशतमान ५-१-३९-३२९.

द्विशता ५-१-१९-३३३.

द्विशब्द ५-१-५९-३५५; ७-२-१०६-३११; ८-
१-१-१८१८१२०१२१२२२२ ; ३६२.

द्विशप्त ५-२-३७-३७८.

द्विश्राण ५-१-३५-३५०.

द्विश्राण्य ५-१-३५-३५०.

द्विश्रातमान ५-१-२९-३२९.

द्विशूर्प ५-१-२०-३२६; २८-२३३५१११
१७२० ; ३७-३५०.

द्विशूर्पा ५-१-२८-५५१७२०.

द्विशौर्पिक ५-१-२०-३२६; २८-३३३.

द्विष् (घा.) २-२-११-२१२; ३-६९-२७०; ३-
२-१२७-१३०.

द्विषकार ६-१-६२-२२.

द्विषत् २-२-११-२१२; ३-६९-२७०; ३-२-
१२७-१३०.

द्विषतीताप ४-१-१-१३३.

द्विषत्परयोस्तापेः (पा. सू.) ४-१-१-१३३.

द्विपन्तप १-१-४७-११५; ११५; ४-१-१-११३;

६-३-६८-१६३

द्विषष्ठ ५-२-५८-१५/१६

द्विषष्ठीभाव २-१-१-३६८.

द्विषाष्टिक १-१-७२-१२६; ५-१-६८-३५३; ७-

३-१०-३२०.

द्विषि (पा. श.) ७-२-१०-२२६.

द्विष्करोति ८-३-४३-४३५.

द्विष्ठ १४.

द्विस् (अ.) २१; २७; ३४; ३६; १-१-७.

१३; २५-८४; २-१-६९-४०२; ३-१-३-

१७/१७; २-१०२-११३; ४-१-७८-

२/१११४; २-७-१२२२; ७-२-८७;

५-४-१९-११/११२१२२; ७/७

१-३; ३-३४-१५०; ७-१-१०-२४४; २-

८-२२१; २३३; ८-१-१-३६२; ३-६१-

४२१; ८-४-३७.

द्विस् (अ.) ८-३-४३-४३८; ३/१६/७/७

१४.

द्विसकारक १-१-५६-१३७; ६-१-१३५-९४;

७-१-३६-२५३; ८-३-१२-४२५.

द्विसमासप्रसङ्ग २-१-१-१०/११/१२/१२/१३

द्विसहस्र ६-३-४७-१६१.

द्विस्त्रिंशत्तरिति कृत्वोऽर्थे (पा. सू.) ८-३-

३९-१/३३.

द्विस्त्रीप्रत्यय ६-३-३४-१५२.

द्विस्त्रीप्रत्यय ६-३-३४-१५१.

द्विस्वरत्व २-१-२४-३२३.

द्विहल् २१.

द्विहल् ६-१-६८-४६; १३.

द्विहल्यहण २१.

द्विहायना ४-१-२७-२१३.

द्वीप (स्थ. वा.) १-१-५४-१३१; ६७-१७१.

द्वीपाद्यन् (पा. सू.) ४-१-१६-२०३.

द्वीपिन् २-३-३६-४५६.

द्वीयति (पा. श.) ७-२-१०६-३१३.

द्वीरावतिक १-४-१-३०१; २-१-२०-३६२.

द्वेष्य १-४-३-३१५; २-१-१-३६८; ४-३२-

४२१; ३-३-१२७-१५७; १३७-१६२; ४-

३-४-३०३; १४३-३६४; ५-१-३१-३४६;

८-४-३५९; ३-२०-४०६; ३५-४०९.

द्वैगुणिक ४-४-३०-३३१.

द्वैत २-१-१-३५९; ३-६-४-४६३; ६-१-६१-१४

१३५-६३.

द्वैतीयिक ४-२-७-२७७.

द्वैध १-१-४४-१०४; १२/१३

३/१३. १०५; ५-३-४५-

द्वैधकृत्य (अ.) ३-४-६२-१७७.

द्वैधीकरण ३-३-१०४-१५३.

द्वैपारायणिक ५-१-२०-३२५; ३३६.

द्वैप्य ४-१-१६-२०३.

द्वैमातुर २-१-५१-३२४; ५-२-९४-३६२.

द्वैयोग्य ५-१-३१-१३/१३/१४/१५.

द्वैरात्रिक ७-३-१५-१७/१९

३२१.

द्वैशाण ५-१-३५-३५०.

द्वैसामिक ७-३-१५-३२१.

द्वक्षर २४; ४-४-१४०-३३५; ५-४-३०-३३३;

७-३-१०७-१३४०.

द्वक्षर ८-४-६-४५५.

द्वच् ४-१-१-१९०; १९१; ११४-२५६.

°द्वचघ्न (पा. सू.) ४.१.१.१६१; ८.२.६.
३६२.

द्वजलक्षण ^{११३}१७; ^{३७}२५; ^{११२}२५; १.१.५७.५६३; ४.
१.१.१६१.

°द्वजलक्षण ४.१.१.१६०; १.१.१; ३.२.५.३०६

द्वधिका २.२.२९.५३५; ५.४.७३.५३६.

द्वन्तरूपसर्गेश्च ईत् (पा. सू.) १.१.५.५.
^{१३१}१३१; ६७. ^{२०१२५}१७१; ३.१.२.१; ६.१.
८.५.३.

द्वन्य १.१.२.९.९१; २.२.३५.५३७.

द्वपक्ष ८.२.८६.५१८.

द्वर्थ १.१.५०.१२०; २.६.५. ^{१९१२६}२५०; ३.२.
^{१२}२६०; १०. ^{१२११२}२६७; ^{६१३}२६९; ४.५.९.
^{१७१९८१९८}३३२; २.२.२९. ^{१२१२११२१३१}५३२
^{१३११७}१३१७; ४.८.५. ^{१३११३}५००; ७.२.९.८.३०६
२७

द्वर्थता १.२.६.५.२३०; २.५.१; ५.३.५७.५१६.

द्वर्थोपपद ५.३.५७. ^{१९१२०१२५}५१६.

द्वघ्नग्रहण ६.३.५९.१६१.

द्व_नः संख्यायामबहुव्रीह्यशीत्योः (पा. सू.
६.३.५९.१६२.

द्वघ्नोश्च (पा. सू.) ६.३.५९.१६२.

द्वह (य. वि.) १.२.३७.२११; २.३.७. ^{११०}५६.

द्वहजात २.१.५.१.३६६.

द्वहवृत्त ३.२.११५.१२०.

द्वहजात २.१.५.१. ^{३१३}३६६.

द्वाचिता १.१.७.२.१२५.

द्वाढकिकी ५.१.५.२.३५२.

द्वाढकी ५.१.५.२.३५२.

द्वाढकीना ५.१.५.२.३५२.

द्वादि ५.२.५.८. ^{१११९९}३८३.

द्वादिपर्युदास १.१.३.५.३३५.

द्वादिप्रतिबन्ध ५.३.२.५.०२.

द्वायुष ५.४.७.७.५३०.

द्वाशीतिक ७.३.३.३१८; १०.३.२०.

द्वाशीतिका ७.३.३.३१८.

द्वाशीतिकाद्यर्थ ७.३.१०.३२०.

द्वुदात्तवत् १.२.६.५.२३३.

द्वुपसर्ग २९; ८.३.३८.५३२.

ध ८.२.२५.४०३.
 धः कर्मणि घ्नन् (पा. सू) ३.४.६७.१७३.
 धकार १.१.५८.१५१; ८.३.७९.१०११११२.
 धकारपरत्व ८.३.७९.४४४; ४४५.
 धकारविशेषण ८.३.७९.१११६; ७१४
 धकारान्त ७.४.४६.३५०.
 धत्व ७.४.४६.३५०.
 धत्वप्राप्ति ७.४.४६.३५०.
 धन ३१; १.२.४५.२१७; २.१.५१.३१०; ६९.
 ४०४; ४.७७.४१२; ५.१.५९.११२४
 २४; २.६५.३०३.
 धन° ५.२.६५.३०३.
 °धन ३.४.६७.१७३.
 °धन° १.१.३५.९३.
 धनंजय ३.३.५८.१५०.
 धापति २.२.३४.१११११.
 धनपति° २.२.३४.४३६.
 °धनपर्यायवाचिन् १.१.३५.९३.
 धनवत् २.१.३०.३०५.
 धनार्थ २.१.५१.३१०.
 धनिक° ५.२.९१.३०३.
 धनुग्रह ३.२.०१.१५.
 धनुस् (यु. सा.) १.१.११.१११; ३.
 २१.२००; ४.१.१२१३१३२०; ३०३;
 ४.२.३३५; ३.२.५.१०३; ९.१५; ७.१.७२.
 २६५.

°धनुस् (यु. सा.) ३.२.९.६६.
 धन्य ५.१.१११.३६२.
 धन्वन् ४.२.१०४.२६२.
 धन्ववुन् ४.२.१०४.२६३.
 धमुजन्त ५.३.४५.४५१.
 धरुण ७.१.५६.१३१४.
 धर्म ११; २२; ५।५।५।५; १७; ४।६।७।१।
 १०; ११; ११।२।६।२।६; २।५।६।९; १.१.७२.१०३।
 २३; ४.२४.२५।२।५।२।६; ४।५।५।
 ५।६; ५१.१३।१४; ३.१.३४.४४; २.
 १२२.१३३; ४.३.१२०.३१९; १३१.
 ३२१.
 धर्म° २.२.३४.४३६; ४.३.१२०.३१९.
 "धर्म° ४.२.६०.२६४.
 धर्मनियम ४।६।२।१.
 धर्मशास्त्र (ग्रं.) १.२.६४.२३५; २३३.
 धर्मसूत्रकार १.१.४७.११५; ५.१.११९.३६५.
 धर्मादि २.२.३४.४३७.
 धर्मार्थ २.
 धर्मोपदेशन ६.१.८४.१५७५.
 धर्म्य ४.४.४९.३३१; ३३२; ६.३.३७.१५५.
 धर्म्या ४.४.४९.३३१.
 धा (प्र.) ६.३.१०९.२४३५.
 °धा° (प्र.) ३.४.६२.१३३; १७७.

धा (धा.) ८.२.३८.४०२.

दधाति ६.१.१९०.१९३; ३.१०९.
१७३; ८.२.३८.४०२.

धत्तः ८.२.४०.११०५.
दधाति ६.१.१८८.११३.

दधासि ८.२.३८.४०२.
धत्थः ८.२.४०.११०५.

दधौ १.१.६५.१७१; ७.३.३३.३२२.
दधातु ६.१.८.१३.

अदधात् ३.१.४३.५०.
अदधन् ३.१.४३.५०.

अधाताम् ६.४.४६.१९९.
अधान् ३.१.४३.५०.

अधुः ३.१.४३.५०; ४.११०.१८७.
धन्ते १.१.५८.१५३.

धद्भवे १.१.५८.१५३.
धद्भवम् १.१.५८.१५३.

अधायि ७.३.३३.३२२.
मा धाताम् ३.१.४३.५०.

धयिते ६.४.४६.१९९.
अनुविद्धते १.१.७.

अभिदधाति १.२.४५.२५९.
अभिदधीत १.२.६४.२३३; ३.१.९४.

७५.
अभिधास्यति ३.१.६७.६५८.

अभिधत्ते १.१.७०.१८१; २.३.१.
४४१.

अभिधीयते १.१.१९.७३; २.५८.
२३०; ६४. १२१२१५१७; २४३; २४४
१४; २.१.५१.३९३; ५५.३९७; २.६.

१४ ८।८।२३।२७ ७।२१
४१०; २४. ४२२; २५. ४२८;

२७. ४२९; २९. ४३०; ३. १९. ४५२; ३.
१. २६. ३९; १५।१७ ३३; ९४. ७९; ४. १. ४८.
२१८; ५. ३. ५५. ४१५; २।७।१०
४. ३. ६७; ५. १. ३७७.

अभिधीयन्ते १.२.५८.२३०.
अभिधीयते २.२.२४.४२२.

अभ्यधीयते २५.
अभ्यादधीत २५.

आदधीत ६.१.८४. १।२५ ५७; १०८. १२;
१७२. १३।१४ ७७; ४. १. ७४. २१९.

उपदधाति ४.३.३४.३०८.
उपधीयते ५.१.१३.३४२.

निदधाति ३.३.१५.१९३.
निधेहि २.२.२४. ६।१२ ७३; ३.१.८.१८.

प्रणिध.ता १.१.२०.७३.
विदधाति १३; ८.२.१०८. १।३ ४२३.

विदधाति ४.१.९८.२५४; ८.२.८९.
४१९.

विदध्यात् २३; ६.४.१३. १।२९ ८२.

विधत्ते १.१.७२.१८३; ३.१.९१.७३।
१४।२१; ८.३.४३. १।२ ३५.

विधास्यते २.१.३६.३९९; ३.२.१३९.
१३२; ५.१.९.३३३३.

विधेम ८.२.१०७. १।२२ २.
विदधीत ६.४.८२.१९८.

प्रतिविधत्ते १.१.७२.१८३; ३.१.९१.
२७ ३३.
उपसमादधीति ६.२.४२.१२८; ८.१.
७०.३८१.

विधीयते ११; २९; १.१.५१.१२८;
 ५७.११३; ५८.१५१; ६२.१६१; २.२६.
 २।३।६; ५०.२२६; ५१.२२७; ३.५५.
 २३५; ५८.२८५; ७९.२९६; ४.३.३१३
 १९; १३.३१५; २३.३१३; १०८.३५३
 १७।२१

२.१.१.३५९; १२. १।१०।१२; १३.
 ३८५; ६९.४०५; २.४.४०९; ३.१.४३९;
 ४१३; ४.१.४३३; ३.४.४३३; ५६.४३३;

३.१.१. १७ २; ७.१२; १३; १५; ८.
 ६।२२।२५ १७ १४ १०; ११.२१
 १७; १९; १९; १९; १९.२१

२१; १२. ३।५।६; १३.२३; २।३।४; १९.
 १८।२०; २२.३०; २७.३७; ३३.४३; ४०.
 ४८; ४८. १०।१२ १२।२४

५६.६५; १२. ७।६; १२.
 १२. १७।२ ५; १७.३।४ १०५.
 १३।१४; ११२.२५; २.३.२७; ५६.१०५;

५८.१०६; ८३.११०; ८७.११२; १४६.
 ७।१२ १३३; १५०.१३३; १३४; १७८.१३६;

३.१०. १०।२४।२५ ५८.१५०; ८३.
 १५१; १६३.१६७; ४.३७.१७६; ६९.
 १२०;

४.१.१. ११।१३; ११०; १४.२०५; १५.
 २०८; ३२.२१३; ८९.२१०; १३.२१८;

१८.२५४; ११२.२५५; २.३.२७२; ७.
 २७३; १३.२७५; ४२.२७९; ८५.
 २७३; २७८; १२.२१०; १००.२१२; ३.

३९. १९।२२; १८.३१०; १४०.३२३; ४.
 ६५.३३३;

५.१.१.३१०; २०.३४५; २३.३२०;
 ११६. १४।१४; १२१.३६९; २.५८.
 ३८५; ७३. १३।१३ १७

१४.३९२; १०३.
 म. भा. श. को. ८०

१९।२१ ३९६; ३.९५.४२८; ४.६९.४३८;
 ११३.४४१; १५४. १५।१६।१७

६.१.१.१४; ८.४.५६; ३.३४.१५२;
 ४.४७.११९;

७.१.२८.२५२; ५४. ७।२७ २.४४.
 २१५; १०२.३१०; १०७. १४।१५ ३११; ३.८५.
 ११।१३ ३३६;

८.१.४.३६५; ३६६; २.६२.४१५;
 ३.३८.४३३; ३९. १।३।३१

विधीयते ३.१.१०.११६; ३.१३२.
 १५३; ६.४.१२८.२२०.

विधीयन्ते १.१.५.४३; ३८.१७; २.२८.
 २०६; ४५.२११; ३.१.२५३; ४.२.३०५;

२१.३२१; ३।३।४ २.३.६५.४६७; ७१.
 ४७६; ४.२.४६८; ३.१.१. १९; ७.१२; १९.

२७; २६.३३; ११.७३; ७४; १३. ८।७
 ११; १४. २।३; ११२.८६; ३.१३२. ३।४

१६३.१६६; ४.६७.१७८; ४.१.१. ३।४
 ६।८।१६।१८।२०।२२ ११५ १९०; १६५.२६७;

२.१२.२१०; ५.२.२८.३७६; ६.२.१३९.
 १३५; ८.१.४.३६६.

विधीयते ६.१.१२३.८७.

अनुविधीयते ३.१.११.२१.

प्रतिविधीयते ६.१.१३.१७; ७.४.६०.
 ५५३.

प्रतिविधास्यते ६.१.२.६; ७.४.६०.
 ५५३.

धाका ७.४.१३.३१८.

धातु १७।१७।२१ २५ १५।१६ १५।१६
 १४; १५; ३०; १.१.४. ५२;
 ५. १३।१३; १.४।१५।१५।१६।१७ १।२
 ५४; ७.५९;

धातुग्रहणानर्थक्य ३.१.१७.१३; २२.२२.
२५.

धातुज २.२.२४.४२; ३.३.१. १४१५१७
१३६.

धातुत्व १.३.१.२.५६; २५८.

धातुद्विर्वचन ८.३.५९.४०.

धातुनिपातन ६.४.२४.११५.

धातुनिर्देश ३.३.१०८.१५१; ६.४.२४.१२४.

धातुप्रकरण ३.१.२७.१०; ४.१.७८. २११२२.
२३२.

धातुप्रत्यय ६.४.५२.२०३; ६.४.२०३; ८७.
२११; ७.१.२. १११८; २.११४.३१३.

धातुप्रतिषेध ७.१.१.२३६.

धातुभक्त १.३.६०.२२५.

धातुमात्र १.४.२१.३२२; ३.१.१. २५१२६; ९१.
३१५६१८; १३२.९१; २.३.२२; १२७.
१२१५१२१; ३.१०.११३; १३१.१३८.

धातुरूप ३.३.१.१३६; ६.१.३०.२२.

धातुलोप १.१.४.५५; १५१६१६१६१६;
६.२.१९१.१३६.

धातुविधि १.१.७२.१२४; ३.१.२७.१३; २.
१८०.१३६.

धातुविधि ३.२.१८०.१३३.

धातुविहित ३.१.९१.७४.

धातुसंज्ञ १.३.१.२५३; ११११२.
२५४.

धातुसंज्ञा १.३.१. १४१६१९; २५५; २५६
२४ ६१६; ३११११२१५; ४.१३.
१२५७; ३.१.१९. ६१८१०१२; ३२.
३१३.

धातुसंज्ञावचन ३.१.१९.६८.

धातुसंबन्ध ३.१.२२.२५; ३०; ३.१०.१३०; ६.
१.१३८.

धातुसंबन्धे प्रत्ययाः (पा. सू.) ३.३.१०.
१२०; ५.२.९४.३१६.

धातुसमानाधिकरणा ३.१.७.१३.

धातुस्त्री १.२.४८.२२४; ४.३. ३५१७.

धातुस्वर ३.१.३.१०; ९.२०; २.५८.१०६; ४.
८२.१२३; ६.१.६.११; ९१.७२.

धातूपदेश ३.१.१.१; २; ७.१.५८.२३१.

धातूपदेशावस्था १.१.५.५१; ७.३.८६.
३३७.

धातोः (पा.सू.) १.३.१.२५३; ३.१.१. २३१२५;
१९.२७; ९१.७५; २.८४.१११; ११५.
१२०; ४.७७.१२१; ४.१.७८.२३२.

धातोरेकाचो हलादेः (पा. सू.) ३.४.११४.
१२१.

धात्वधिकार ३.१.७. २०१२२; २२.२३; २१;
११.७५; २५ २५१८; ११३३५१०; ७५
११.२४; १२.७७; १३.७७; ४.११४.
१२०; ६.१.४.५.३७; ७.१.६.२२३३२४.

धात्वन्त ६.१.६७. १५१७; ४.४९. १०१२३; ७.
१.१.२३७; २३८; ३.२३१; ३.५०.३२८.

धात्वन्तप्रतिषेध ७.३.४६.३२६.

धात्वन्तर १.१.४४.१०७; ३.१.७८.६१; २.
१३५.१३१.

धात्वन्त्यत्व ३.१.७८.६१; २.१३५.१३१.

धात्वर्थ २.१.२४ ३८४; ३.१.८.१८; १४११४;
२.८४.१११; ११५.७८; ४.१.७८.२२६
११; ५.१.११.३३५.

धात्वर्थनिर्देश ३.३.१०८.१५१.

धात्वर्थवृथारभाव ५.३.४२. १०१०१३.

धात्वर्थयोग १.४.५१.३३६.

धात्ववयव ७.३.५४.३३०.

धित्व १.१.५६.१३०; ६.४.२२.११६।१७।
११२१; १०१.१५।१७।१७; ३।३।२।२।
५।५।७।७

धित्स्य २.४.३५.४८३; ३.१.९२.८२.

धिवि (पा. श.) ६.१.६७.४५; ८०.१७।१७।
२२.

धी ३.२.१७८.१३६; ६.४.४२.२१।२१.

धीर १०।१३; १.४.१०९.३१६.

धीवन्नधू ४.१.६६.७।१७।१७।१७.

धीवरी ४.१.३६.२१५; ६.४.६६.२३८.

धु (धा.)

न्यधुयति १.१.५.४२.

धुगादि ८.३.३९.४२३.

धुद् (आ.) ६.१.६४.४३; ८.२.६.३९३.

धुदत्व ८.२.६.३९३.

धुडादि ८.३.२९.४२८.

धुर् १.४.९.३९५; ३.१.८५.६९; ५.४.७४.
१।२।४; ७.१.३९.२५६; ८.३.१६.४२६.

धुर्य ८.२.२२.४०३.

धुवन १.१.५६.१३५.

धुवित् १.२.१.१९३.

धुवित्वा (अ.) १.२.१.१९३.

धू (धा.)

धुवति ७.२.४४.२६५.

धूनयति ७.३.३७.३२३.

धूञ् (धा.) ७.२.४४.२६५.

धूञ् (ध.) ७.३.३७.३२३.

धूतपाप्मन् ४.२.४३.२३०.

धूत्वा (अ.) १.२.१.१९३.

धूनि ८.२.४४.२०७.

धूप (धा.)

धूमयति ३.१.३.१८; ३१.४९; ६.१.
१५८.९३; १६२.१०३.

धूमयिष्यति ३.१.३१.४९.

धूपायन्ती ३.१.३१.४९.

धूम १.१.५०.१२३; ३.४०.२८२; २.१.१.
३६५; ३.२.१२४.१२५.

°धूम ३.२.१२४.१२५.

°धूम ४.२.४९.२८९.

धूसर ८.३.५९.४३२.

धृ (धा.)

दधे ६.४.२२.१८९.

दाधति ७.४.६५.३५४.

दर्धति ७.४.६५.३५५.

दधति ७.४.६५.३५५.

अवधारयते ६.१.६९.४१०.

आधियन्ते ३.२.१२१.१५५.

प्रानिधारयति १.१.२०.३४.

धृद् (धा.) ७.४.६९.३५५.

धृति ३.३.१०४.१५६.

धृषि (पा. श.) ३.२.५९.१०३.

°धृषि (पा. श.) ३.३.१३०.१५७.

धृष्ण्या (वै.श.) ३.१.१३.६२.

ध्रे (धा.)

अधात् ३.१.४३.५०.

अधान् ३.१.४३.५०.

अधुः ३.१.४३.५०.

अधासीत् ३.१.४३.५०.

अधाम्निषुः ३.१.४३.५०.

अदधत् ३.१.४३.५०.

१५१५१५१५१६ ; ७. २०१२१२१२२१
 २३१२३ ११०११५१६१९१२३१२५ २१
 ३१५५६१७१११११३१३१९१२०१
 २५१२६ १५५१५५१७१९९ ; ८. ७११९६
 १६१९१२२ २०१२१२५१२५१२७ ३१
 ३११११९१९१९२३ ११५५१९९१९९२०१
 २२ ; १०. ५१५५१६१६१७१७१७१९१९२५ ;
 २३३५ ५५१९१५१९१९२०१२१२५ ;
 १२१२०१२० ; १२. २१२१५१६१७१७१९१
 २५१२५ ३१५७१९१२१७१७१७१९१९१
 २० २१२ ५१७१९१ १५११५१
 १६१७१७१९१९१२१२३ ५ ११६१
 १७१९९ ; १८. २३१२३ ११२३३५ ; १९.
 १६१९१९१९१९१२१२५ १११७१७१९१२
 १३ २३ २१५७१९१९१९१९१९१९१
 १५१५१९१९१२१२७१२८ २३३५१६१
 ८११२० २०१२१२२१२२१२३१२५१२६ ;
 ७११२०१२१ १५ १६१९१२०१
 २१ ३१७१९ ११६१७१७१९१९१९१२१२५
 ३१६१९ ; २२. १५१७१७१९१९१२१२९ ;
 २३. १२१५१७१७१९१ २०१२१२९१ २२ ;
 ११२१७१८१७१७१८१२३१२५१२६१२७ ११
 २१२३१५६१६१८१९५ २३ ; २४. १५१
 १५१२२ ६ ; २५. १८१११ १८१ १८१
 २११२२ १५१५१५१७ २७ ३१६१६१
 १२१३१५१ १५१ १७१२०१२१२५१ २५१
 २६१२६ ११६१२१७१७१२१२५ ११५५१५१
 ७१६१९६१७१७१९१२८ ७१५१६१७१७
 १९ ; २८. ६१६१०११११२११२१३१५
 १६१९१९१९१९१२१ २९. २१७१९० ;

५ १२११३ १२. १६ २३३
 १२ ; ३०. १२ ; ३२. १२ ; ३५. १३
 ५ १५१६१२१ २१५५
 ; ३६. १३ ; ३७. १५ ; ३८.
 १२१२३ ५५१६१८१९३१७७१९१२१२३
 १५ ;
 २६१२६१२७ ११२६१८१९१२१३११५
 ;
 १५११५ ; ३९. १६ ; ११११७१७१८
 ; ४०. १६ ;
 २११२२१२२ १११५१७१७१८१२१२३
 ;
 १७१७१९१९१२१२३१२५ ३१८१९१
 ;
 २०१२२१२५१२५१२५१२५ १११११
 १०० ;
 २ २११२२१२५१२६ ३१५१६१८१
 ; ४१. १०० ; ४३. ३१५१९१
 ८११० ; ४४. १६१२३ ११२१९११२
 ; ४५. १०१ ; १०२
 १६१९६१७१७१९१२१२३१ २५१२५१२६ ;
 ५१११११५१७१८१२०१२१२२१२३१ २५१
 १०३ ;
 २५ २५१५१११११११५११६११६११९१
 ;
 १९१९१२३१२५१२५ ११३१८१९३११६१
 ; १०५
 १९ ; २३३६१९१२ ६१७१९१०१
 १०६ ; ४५. ११११
 १३१२० २३३५१७१७१११११११११
 ; ४६.
 १९१२०१२५ ७१९१२१ १११२१५१
 ११२ ; ११३ ; ११५
 १३१३१३१५११५११६ २३१२५ ;
 ४७. ११५ ;
 १११११७१७१९१९१९१९१९१९१९१९१
 १११५ ;
 २५१२६ ११२३१९१११३११५११५१
 ११६ ;
 १५११६१९११९१२०१२२१२५१२६ २
 ; ११७ ;
 ४८. १२१५१७१२०१२०१ २३१ २५१२५ ;
 ११८ ; ४९. १२१ १५१ २०१ २०१ २५१
 २५१२५ ५१७१५११६११९१२०१२५१२५ ;
 ११९ ;
 ५०. ३१९१२७१२७ ३१७१९११३१
 १२० ; १२१
 १५११९१२५१२८ ५१८. ८१९१२१ १३१
 १२२ ;
 १३१९३११३११५११५ ३१७१९११२१
 ; १२३ ;
 १३११५११५११५११९१ १९१२२१२३१ २६१
 २७१२७ ६१७१८१९११११११५११९१२५ ;
 १२४ ;
 ११२३३६१७१५ ५१. ३१५१७१११
 १२५ ; १२६ ;

१८१९१२०१२०१२१२१२२ १०८.
 २५५; ११२. ६८१११२११२११६१७७
 १११. १११११२० २५६; ११५.
 १७ २२१२२२२ ७
 २५७; ११६. २५७; १२०.२५८;
 १२८.२५८; १३३.२५९; १३७.१३१
 १५१७७; १३३.२६१; १३७.२६१; १५१.
 ३१६७१९; १५५. १११११२११२१३
 १५८. ११२०१२३२५ २५५; १६१.
 १६१९८१९९ १६२.२६८; १६३.
 १२११६१२०१२० २६५. २१२१ ५५५६१
 ६८६८१९१९१०१११११११३१ १६१ १६१
 १७१ १७१९८१ ११२१ ११३१७३.८१
 १५११३१ १८; १६८.२६८; २६९;
 १७७. ६८११०;
 २.१.२७१; २.२७१; ३.२७१; २७२
 १३; ४. ११२०१२०१२१२१२१२२१
 २४; ५.२७३; ७. १११०३; ९. २११५
 १०. १३११३; २१.२७५; २५.
 १५११७११८१२० २७.२७५; ३४.
 ११३ १२११३ २७३; ४२. ३११११३
 २८०; ४५. ११०११२११३१९८१९१९१
 २०१२१२२२२३ १११११ २११२१
 ५२.२८२; २८३; ५९. ११०११०१११
 १३१ १८ २०१२१ ८१२ २८१
 २८३; ६६.२८५; ६६.२८५; २८६
 ११२११३११६ ७०.११५७१९ ८५.२८७;
 ११.११११६११८ ४ ४३१५६१
 १२१२४ ५५५६१७ १५. २८९; १००.
 १०१११ ७११११११ १३११६
 २९६; २९९; १२४.२९४; १३०.५५५
 ६ १४ २१ ५५५
 ; १३३.३००; १३७.३०३; १४१.३०९;
 १४. १४१५ १६. ११२१३१५१
 ३२. ३०२; ३. ३०२;

५५५ १५.३०३; २२.३०६; २३.३०३;
 ५७७११३१७ ३०५; २४. ११११०११२१५१
 २०१२२२५; २५. ३१३७११०११११३१
 १३११४ ३३३.३०८; ३९. १३१२२२३१२३
 ४२. ५७८१९ ११११११ ५३.३०९;
 ६६. १२१९८२३१२४ २१११ ६८.३१२
 १७१११२० ८४. ३१३; ६८.३१३;
 ८७. २२२२ ९८. १०१११११३
 ६१११२१३११६११६१ १७११८ १०४.
 ३१५; ३१६; ११६.३१७; १२०.३१८;
 ८१०११३११३ १११. १५११५११६११६१
 २१; १३२. ११११३११७११८१२४ ११६१
 ७.१०११११२ १३६.३२३; १४०.३२३
 ११११२१३११४११४११४ १५५. १३११७१
 २०१२१२१ २१३११११२११३११५१
 १६११६१७११८ १५६. २१५१९ २१४१
 ६१११ १६६.३२८;
 ४.९.३२९; २०.३३०; २४.३३०;
 ३३१; ३०.३३१; ५९. ८१११२१२११३१
 १४; ६०.३३२; ६५.३३३; ७६.३३३;
 ८३. १२१२ १४०.३३५;
 ५.१.९. ६१३११४१७१७१११२११२१
 २. ३३३७; ३३३; ३.३३३; ७.३३३; ९.
 ७१११ ५५५६ ३४. १२.३४१; १३. १६१८१
 १२११५११६११७११९ १६. २३१२४
 २५ ३१४ ८१२११४११५११७१२११
 २११२१ ५.७८१११११२६ १६६६
 २०. ११०११५१ १६६१७११९१ २११ २३
 २१.३४६; २२. ११११११३११३११४१
 १५११६११६ २३. २१३१७७०; २४.

२।३।५।७।९।१०।१२।१५।१९।२२।२६ ; ३५
 १५३ ; १२।१३।१३।१७। १९।२१।२३।
 २५ ; ३७. १।१०।१०।१२ ; १०.१५७ ;
 ५२. १९।१९।२२ ; ५।५।१० ; ६।२२ ;
 १५९ ; ४६. २।६।८।१६।१०।२० ; ३ ;
 ५९. २।१।२२ ; ५०. १।१३।१५।१७ ;
 १६।१७।१७।१७।१७।१८।१८।१९ ; ६१.
 १६५ ; ६२.१६५ ; १६५ ; ६६.१६५
 १९।२१।२२।२५ ; १।१।३ ; ६८.
 १२।१३।१५।२०।२१ ; ६।७।८।११।१२।
 १२।१३ ; २२।२२।२२ १।१।२।३।३।३ ;
 ७५. १०।१२।१३।१३।१५ ; ७६. १८।१९।
 २०।२५ १।१।२।३ ; १७० ; ७८.१७० ; ८२.१७० ;
 १७१ ; ९३, ११६. १।७।८ ; १८.१७३ ; १९.
 ११ १।१०।१०।११।१२ ; ११२. १६।१८।
 १७३ ; १०१.१७३ ; १०९. १।६।१३।२५ ;
 १११. १।१०।१०।११।१२ ; ११२. १६।१८।
 १८।२३ १।१।५ ; १२५. १६।१९।२० ; १३८.
 २।३ ८।१०
 १७३ ; १३९. १७३ ;
 ४.१.१७८ ; १७९ ; १८० ; २.१८० ;
 २।५।७।७।८।९ १२।१५।१६।१८।१९।
 २०।२१।२२।२५ ; १३. १०।३।३।१८।२०।
 २१।२२।२३ ३।५।६।११।११।११।११।१२
 १५. २२।२२।२३। २५।२५।२५।२५।२५ ;
 १।१।३ १।५।६।७।८। १।९।१०। १०।११ ;
 १६. १९।२२ ; १।६ १। १।११।१२।
 १३।१५।१७ १।३।७।१३।१५ ; २२. ८।९।
 १७।१७।१९।२२ ; ३।३।७ १८।११।११।१५।
 २०।२०।२१।२१।२१।२३।२५ ६।६।१०।
 ११।१५।१६।१८।१९।२० १।५।१८।१९ ;

१।५।५।७।८।१२।१८।१८।२०।२१।२२।
 २३ १।२।२।७।७।८।१८।१८।२०।२१।२२।
 २२।२५।२५।२६ ३।५।६।७।७।३।१३।
 १६।१८।१८।१९।१९ ; २३. २१।२१।
 २२।२३।२५।२५।२५।२५ १।५।६।७
 २५. १६।१७ १। १।५ ; ३५. १।३।
 १।५।१६।१७।२२।२५।२५ १।७।१८।
 २०।२२ १।५।६।११।१२।१२।१३।१३।१७।
 १८।२०।२१।२२।२५।२५।२६।२७ २।६ ;
 ५६.१९८ ; १।२।३।१२।१२।१३ ; ५७.
 १७।१८।२३ ३।३।१।९ २३।२।५
 २५. ३।५ १।३।१।१।६।१६।२।२।५ ;
 ५१.२०६ ; ५२.२०२ ; १।१।२।२।५।११
 ५६.२०५ ; ५७. १।३।१।१।१।५ १।२।
 १।५।१६।१८।१९।२० १।६।१७।२१
 १।७ १।५।१५।१९
 २०।७ ; ६५. २।७।७ ; ६६.
 ५।५।५ ८।११।११।१३ १।७।१९।
 २।५ १।५।७।११।१३ ; ८२.२०९ ;
 १०।११।११।१५ २।१० ; ८७.२१० ; २।१० ; ८९.
 १६ ३।६ २।१२ ; १०.२१२ ; १३. १९।२।०।
 २१।२१।२२।२३ ५ ७।८।८
 १०१.२१३ ; २।१ ; १०५. १।३।१६।१८।
 १९।२०।२० ३।५।६।१।९।१७
 ११०.२१५ ; १०६. २।१।५ ;
 २७ १११.२१७ ; ११५.२१७ ; १२०.
 १।२। ३। ५। ५। १। १। २०। २। २। २५ ;
 २१९ ; १२१. ११।१५।१५।१६।१८
 २१९ ; २।२।२।३ १२८. ११।१२
 १।१५।१९।२०।२२।२५ ३।६।८।११।१५।
 १५।१६ ; १३२.२२२ ; २२३ ; १३३. १।३।१।५।
 २२३

६७.४४३; ७९. १४१९८ १११२३
 २०२१ ४४५; ८७. ८११९०१९०१९१
 ११२३३४८१९०१११२११४१४
 २४१२४ ११७; ४४८; ९७.४४८; १०८. ४४९;
 ११०. १६१७७१७ २१२४५५५
 ७ ११७. १८१९१९१२०
 ४.१. ४५६१६१९०१३०१२१३१५१
 १६१९९ २. २१६१८१११२१५१
 १६१७७१७२१ २१२५१६ ३.४४४;
 २१२६१६१७८; ७. १५११५ ८१९०
 १२ ११४. ११०११११२११२११११६१७
 १११ १५८; १५. ४४८; १६. १५१७७८११८१
 १९ १७. ४४९; २०. ४४९; २८. ११०१
 ११११३१५११६ ३२. ११३१५११८१
 १८ ४६२; ३४. ४६२; ३५. १६११६
 ३६. ४६२; ३८. ४६३; ४०. ११०१११
 ४१. १३११११५ ४७. १६११६११६; ६५.
 ४६५; ६८. ११३११११११२०१२२३
 नं० ३.२.११८.१२१.
 नः वये (पा. सू.) १.१.६३.१६६; ४.१.२६७;
 ३.१.८.१६; १३.१३.२१; ५.३.६८.४२१.
 नःशुद्ध ६.१.६३.४२.
 न काषि (पा. सू.) १.२.४८.२३५.
 न कर्ममिचमाश्र (पा. सू.) ३.१.३०.३८.
 न कर्मधार्येऽनिष्ठा (पा. सू.) ६.२.३८.
 १२५.
 नकार १.१.४७.११६; ५०.१२१; २.३.६९.
 ३७०; ३.२.५८.१०६; ६०.१०७;
 १२७.१३०; ४.१.२५.२११; ३१२; ८७.
 २३८; १६१.२६४; ५.३.८. २१११११३
 ६.१.६५. १२१११३ १७.७३ ३६२. १०३; ३.

म. भा. . को. टरे

२५. १४१९; ७.१.१२.२४५; ५९.२३१;
 ७२.२६३; २६४; ३.५.४. १५१९८१२२;
 ४७१२१४ ३३०; ८.२.७२.४१३; ४.२.३५४.
 नकार ७.२.२०. १६१९; २१.२८८.
 नकारग्रहण ७.१.१२.२३५; ३.५.४.३२९; ३३०;
 ८.२.५६.२१६.
 नकारग्रहणसामर्थ्य ७.३.५.४.३३०.
 नकारपर ७.३.५.४.३२९.
 नकारप्रतिषेध १.१.४७.११६.
 नकारलोप १.१.६२.१६४; १६५; ३.१.४.४.
 २०२४ ५३; ६.१.२२२. १११९; २.५.२.१३०.
 नकारलोप १.१.६२.१६४.
 नकारागम ४.१.८७.२३८.
 नकारान्त २१; १.१.२.४.२३; ६८.१३६; ६.१.
 १७४.१०८; ५.१.७.३३९; ६.२.१९७.
 ११११४ १३९; १.४०; ४.५.४.२३५.
 नकारान्त १.१.२.४.११.
 नकारान्तग्रहण २१२१ ४.१.१३.२३२; ६.
 २.१९७. १३९; ४.१३३.२२३.
 नकारान्तस्य ४.१.४८.११९.
 नकारान्ता १.१.२३.२८; २.४. १११२१.
 नकारान्तार्थ ६.१.१७.६०८.
 नकाराभाव ६.१.१०.२.८०.
 नकुल (प्राणि.) २.१.४७.३६१.
 नकुलपर्यन्त २.४.८.४३५.
 नकुलस्थित १.४.१३.३१२; २.१.४७.३६१;
 ६.२.४९.१३८.
 न कोषधायाः (पा. सू.) ६.३.३.१.१०; ३७.
 १३६; ४.२.१५७; ६.२.६५.
 नक्षत्रं (पा. सू.) ६.१.६५.३३.

नक्तदिव ५.४.७७.१५.

न बवा सेह (पा. सू.) १.२.१.१६३; ७.१६७;

२३.२०२; ७.२.१०.२०३; ३७.२६५.

नक्षत्र (ज्यो.) १.२.६३. १५१५१८१९१२१;

४.१.९२.२२६; २.३.२७२; २७३; १०५.

२३५; ३.३५.३०८; ५.४.११६.१५२; ६.

१.१५७.१६८.

°नक्षत्र (ज्यो.) २.२.३५.१६६; ४.२.३.१११

१२१३

नक्षत्रग्रहण १.२.६३. १६१८१२०१२१

नक्षत्रयोग ३.१.२६.३५.

नक्षत्राण् (पा. शा.) ६.४.१५९.२२८.

नक्षत्रेण युक्तः कालः (पा. सू.) ४.२.५.

२७३.

नख (प्राण्य.) २.३.६२.१६६.

°नख (प्राण्य.) २५.

नखनिर्मिन्न २.१.३२.३६६.

नखमुख ३.२.५.१८.

नग ५.२.१०७.३१७.

न गतिर्हिंसाशैथ्यः (पा. सू.) ३.१.२६.३२;

७.२.८.२२१.

नगर १.१.५७.११८; २.५५. १७१७१२१२२;

५१.२२७; ३.११.२७१; २७३; ४.२.३.

३२३; ५.२.३३१; २.४.१०.५७५; ५.१.

१३.१३२२; १६.३५२; ३५३; २.१०७.

३९७; ६.१.३३.५६; ७.३.८.३१९; १५.

१९१२०१२०१२१२३ ११२/३

°नगर ६.१.६३.५२.

नगरकार १.१.३९.६७; ३.३.२६२; २.१.१.

३५९; २.१९.५९८; ३.१.९२.७५; २.१.

१५.

नगरकारि ४.१.१५.२०६.

नगरग्रहण ७.३.१५.३२०; ३।५।७।७।८।१०

नगरघात ३.२.५३.१०६.

नगरतः (अ.) ५.३.८.५५.

नगरप्रतिषेध ७.३.१५.३२१.

नगरार्ध २.२.२.२०७.

°नगरी ८.४.५२.५६३.

न गुणादयोऽवयवाः (पा. सू.) ६.२.१७५.

१३८.

न गोश्वन् सावर्ण्यं (पा. सू.) १.१.५६.

११९; ४.२.३०७; ६.१.१६८.१०६;

१८२.११०; २२२.११९; ४.२२.११२.

नशंभावुक ६.१.११.७३.

नह (प्र.) १.२.१.१२३.

°नह (प्र.) १.२.१.१२३; ५.१८१९.

न डिंसंबुधयोः (पा. सू.) १.१.६२.१६५;

२.५.२२२; ६.१.६८.५६; ८.२.८.

३६३; ३६५.

नहप्रत्यय १.१.९.६५.

नहशब्द १.२.५.१२३.

न चवाहाहैवयुक्ते (पा. सू.) २.१.१.३५३.

नजिह् (प्र.) १.२.१.१२३; ५.११३; ३.२.

८५.१२२.

°नजिह् (प्र.) १.२.१.१२३; १७१९.

नज् (अ.) १.१.५३.१०१; ७.२.१२३; ४.६३.

३५५; २.१.६०.५०२; २.६.१३१८;

५।५।६।७।८।१०; २५.५२५; ४.८१.५९७

२०।२३ ; ३-२-५७-१०६; ८०-१०९; ११८-१२३; ४-१-५२-२२२; ६-२-२२६; ५-१-१२१-३७०; ६-१-१४५-१२; १५८-२।४ १०१; २-१-१२१; २-१-१२३; १७५-१३८; ३-७३-१६९; ७-२-१६९; ७-१-३७-२५६.

नञ् (अ.) ३-१-१२-२३; ३-१९-११५; ६-१-४५-१२; ७१-५२; १३५-१६; २-१-६१७-१२; २-१-२३; १-४३-१५१६; १३७; १७५-१५१३१९; ३-३-१-१५३; ७-१-३७-२५५.

नञ् (अ.) ८-२-५८-४१०.

नञ् (अ.) ४-१-५२-२२२; ५५-८१७-१११५१६१९८१९१२०.

नञ् (न.) ४-१-१५-२०९; ८७-२३८.

नञ् (म.) ३-२-५६-१०५; ४-१-१५-२०९; ८७-२१११३११११६१७७२२२३; ५-१-११८-११७; ११९-१६१९९; ३६६.

नञो जारमरभिन्नताः (पा. सू.) ६-२-१७५-१३८.

नञ्कार्थि ३-२-११८-१२१.

नञ्कृत २-१-६०-४०१.

नञ्निमित्ता २-२-६-४११.

नञ्पूर्व ५-१-१२१-३६९; ३७८; ७-१-३७-२५६; ३-२७-३२६; ३३७.

नञ्पूर्वा ५-१-१२१-३६९.

नञ्प्रतिषेध ७-१-३७-२५५.

नञ्प्रुक्त ३-१-१२-२३; ३-१९-११५; ६-१-४५-१२; ७१-५२; १३५-१६; २-१-६१७-१२; २-१-२३; १-४३-१५१६; १३७; १७५-१५१३१९; ३-३-१-१५३; ७-१-३७-२५५.

नञ्चत्व ६-२-१७५-१३८.

नञ्विशिष्ट २-१-६०-४०१; ४०१; २-६-४११.

नञ्विशेषक २-२-६-४११.

नञ्त्वञ्च ७-१-३७-२५५.

नञ्त्वमास १-४-१-३०१; २-१-१-३६९

२३ ; २-६-४१०; ४१२; ४-१६-४७७-१५१६१९१२१२२२२४ ; ४७८; ५-१-११९-६१६१९०११३१६१९१२४ ; १२१-३७८.

नञ्त्वमास १-४-१-३०१; २-२-२-४१०.

नञ्त्वभ्याम् (पा. सू.) ६-२-१-१२१; १०८-१७१८१२० ; ८-१-९-३६८.

नञ्त्वश्च ४-२-९-२७४; ६-१-१५८-१००-२०१२२२३.

नञ् १-४-२९-३६९; २-१-६९-४०३; ४०४; ३-६७-१५१९९; ४-७७-४१५७; ४-२-६६-२६६; ५-२-९५-३२१; ६-१-२-६.

नञ्त्वभार्यवत् ६-१-२-६.

नञ्ती ४-१-११४-२५६.

नञ् (ना. वि.) १-१-७२-१२३; २-३-६९-४६३; ३-२-१२७-१३०; ४-१-९६-२५५-१६.

नञ्वादिभ्यः फक् (पा. सू.) ४-१-१-१२०.

नञ्त्वल १-१-५९-१५६; ६-१-३२-३०.

नत्तरांगमन ६-२-१-१२१.

नत्तराम् (अ.) १-३-१-२५३.

नत्तानत ४-२-१०४-२१५.

न तिश्चत्वत् (पा. सू.) १-१-३९-१६; ७-१-९६-२३६.

न तौत्वलिभ्यः (पा. सू.) ४-१-१६५-७१७.

नत्त्व १-२-६६-२३८; ४-१-३-१६६; ६-१-१०२-

११ ७९; १०३. २३।२४; ९।१९; ७ १.२८.
 २।२; ४.४६.३५०; ८.२.६. २१।२५
 ४२. १४।१५; ६०७; १३०८; ५८.४१०
 २२

°नत्व° ८.२.६.३९३.

नद् (धा.)

नदति ६.२.१४८.१३७.

नदन्ति २.२.३४.४३५; ४३६.

नद् ६.४.८७.२११.

नद्द् (प्राति.) ३.१.१३४.१७.

नदी १.१.७.५९; १९. ११।१२; २.२.७९; ३९.
 १७; ७.२.१८४; ३.२७.२८२; ४.१३.
 ३१६; २.१.१.३६८; २०. ६।७।२०
 ३९. ७।५।१७
 ३९२; ३.५.४४६; ५४.४६५; ३.१.
 १३४.११; २.१२३.१३३; ४.१.८८.२५९;
 ६.१.९१.७२; १२७.२९; १५७.१७
 २.९१. ८।१०।११ ३०५; ३.१०८.३१०.

नदी (पा. श.) १.१.२२. २२।२३; ६७.१७३
 २१।२१ ; ४.१४.३१९; ३.२.१४१.१३२;
 ४.२.८५.२३७; २८८; ७१.२३७; ६.३.
 ४२.१५८; ४३. ३।५।९ ; ५०.१६२; ७.
 १.१. ८।९। १।१०।१२ ; ३.१०८.३४०.

नदी° (पा. श.) १.४.१. १।६।७।८; ६.१.
 १७३.१०८.

°नदी° (पा. श.) ६.१.८५. ११।१२।१४.

नदीकत्व ४.२.९१.२८९.

नदीघोष २.२.८.४१३.

नदीतर १.१.२२. १३।१३.

नदीपौर्णमास्याग्रहायणीभ्यः (पा. श.) १.
 १.२.३.२६.

नदी बन्धुनि (पा. सू.) १.४.३. ३।१२.

नदीभिश्च (पा. सू.) १.१.२३. २०.

नदीसंज्ञ १.४.१.३००; ३. २।२१।२४।२५
 १७।२२.
 ३१४.

नदीसंज्ञा १.४.१. ८।१०।१३।१५।१८।२१।२२
 ३०० ; ५।१।१।१।१६. १।२।५।२६
 ३०२; ३. ३।१२ ; ३।३ ;
 ३१४; ७.१.५६.२६०.

नदीसमास २.४.८४.४९३.

°नदीसमास° २.४.८४.४९३.

नदीह्रस्व ७.२.१७.३१०.

नदीह्रस्वत्व १.१.३९.१७.

नदीह्रस्वत्व (पा. सू.) ३.१.६७.
 १०; ६०.७१.

नद्यन्त ४.१.३.२०५; २५.२।२; ६६. १५।१५
 ७.२.९१.३०५.

नद्याः शेषस्यान्यतरस्याम् (पा. सू.) ६.३.
 ४३.१५९.

नद्याति ६.१.१२७.२९.

नद्याश्रय १.४.१.३००.

नद्याश्रयत्व १.४.१.३००.

नद्युतश्च (पा. सू.) १.४.३. ३।१३; ४.१.१३.
 २०५; ६६. १०।१५.

न धातुलोप आधेधातुके (पा. सू.) १.१.
 ३९.९८; ५७.११८; ३.१.८०.१३३.

न ध्याख्याभूम्भिश्चिन्ननाम् (पा. सू.) ८.२.
 ५६.४१०.

न न (अ.) ८.१.९.३६८.

ननु (अ.) १.६.१९. ४ १६।२६ २१ २१।२४
 १०; ११; १२;
 ८।९ १७ २५ २० १५।१९।२१ १९
 १२; १७; १८; २१;
 १३ १३ ११ १० ७।११।१६।२० ; १.१.
 २४; २६; २८; ३३; ३४
 १४ ९ २२ १२ १।२०; ३.२६;

१९. १२; ५.२३; ७.५६; २३;
 २०. ५; ९.२३; १०. १२; १२. १२;
 २०. २३; ७.५; २३. २०; २१
 २५. १२; २७. २३; २९. २१ ७१५
 ३०. १६; १२; ३३. १०१; ४४. १०४;
 १०५; ४५. १११; ११२; ४८. ११३०।
 २१; ४९. १११; ५०. १२०; १२३; ५१.
 १२७; ५५. १३१; ५६. १३४; १३६;
 १३७; १३९; ५७. १४२; १४४; १४५;
 १४६; १४८; १४९; ५८. १५१; १५३;
 १५४; ५९. १५७; ६२. १६२; १६४; ६३.
 १६६; १६७; ६५. १६३; ६७. १६५; ६८.
 १७६; ६९. १७८; १७९; ७२. १८७; ७३.
 १८२; ७४. १९४; ७५. १९६; १०. १९७; ११.
 १९८; २६. २०२; २७. २०४; ३०. २०६; ३१.
 २०७; ३९. २१२; ४२. २१४; ४४. २१६;
 ४५. २१८; २२२; ४८. २२४; २२५;
 ५०. २२६; ६४. २३४; २३७; २३९; २३९।
 १३। १५। २२। २५। २७
 ; २४१; २४३;
 २४७; ३०. २६०; ३०. २६१; ४. २६३;
 ९. २६६; १०. २६७; २६९; ११. २७२;
 २७३; १२. २७५; ११। १४; १४. २७८;
 ६०. १६। २४; २१; २१; १२। १४
 २८८; ६३. २९०; ७८. २९३; ७९. २९६;
 ८८. २९५; ४. १. २९६; २९६; २९८
 १९। २७; ८। १७; २. ३००; ३. ३११; १७.
 १६; २१. ३२२; २३. ६। १०; २९. ३२९;
 ६२. ३३३; १०४. ५। ६। ७; ११०. ३५६;
 १३। १६;
 ३५७;
 २. १. १. ३५९; ३६०; ३६२; ३६४;
 ३६५; ३७०; ३७४; २. ३७६; ३७८; ४.

३७८; २०. ३९२; २४. ३८३; ३६. ३८६;
 ५१. १०। १८; ६९. ४०२; ४०५; २. ५.
 ४०९; ३. ४१०; ४११; ८. ४१३; ११. ४१४।
 १५। २०; १९. ४१८; २४. ४२५; ६। ११। १६।
 २१। २५; २५. ४२७; २८. ४२९; २९.
 ५। २६; ३४. ४३६; ३१. ४३९;
 ४४०; १९. ४४३; ३२. ४४७; ३७.
 ४५९; ५०. ४५५; ६५. ४६७; ७१. ४७१;
 ४. २६. ४७९; ३५. ४८२; ६२. ४९९; ४९२।
 १३; ६६. ४९३;
 ३१. २। २२; ७. २२; ८. २३; १७।
 २५; ९. २०; १२. १२। २१; १२; १९. २०६;
 १२; २५. १। ३। ४; २६. ३१; ३३;
 २७. ३७; ३०. ३९; ३१. ४१; ३५. ४४;
 ३६. ४५; ४४. ५२; ४६. ५४; ४८. ५५; ६७.
 ५३; १६। १८; ७. २। ६; ८०. १३; ९०.
 ७१; ९१. ५। ११। २३; १२. ७६; ९४. ७९;
 ८५; ११२. ८६; १०९. ८५; २. १६. १०१;
 ८३. ११८; १०९. ११६; ११८. १२१; १२०.
 १२२; १२७. १२९; १३९. १३३; १३२; ३।
 १९. १४५; २०. १४६; ८३. १५१; ९०.
 १५१; ९५. १५२; १६१. १६६; ४. २. १७०;
 २१. १७३; २६. १७७; १२। १७। २२; १। ६। ११।
 १६; ६७. १७८; २। २३; ६९. १८०
 २७; ८२. १८४; ११०. १३। २१
 ;
 ४. १. १. १९५; ३. १९८; १९९; २००;
 ६. २०२; १५. २०८; २५. २१२; २७.
 २१९; ४८. २१८; २१९; ५४.
 २२३; ६०. २२५; ७८. २३०; २३१;
 ८३. २३५; २३६; ८७. २३८; ८९. २४१;
 २४२; ९०. २४२; ९२. २४६; १५५.

नपुंसकस्य झलचः (पा. सू.) ७.१.८४.
२७३.

नपुंसकस्वर ७.१.७७.२६९.

नपुंसकह्रस्व १.२.२८.२०५.

नपुंसकह्रस्व° १.२.२८.२०५.

नपुंसकह्रस्वत्व १.२.४७.२१५.

नपुंसकादेश ७.१.२६. १११११
२५०.

नपुंसकैक्यचन २.४.३४.२१२.

नप्तृ (संव.) १.१.७२. ८१०११०१०१०
१२७.

नप्तृग्रहण ३.१.१३२.१०.

°नप्तृग्रहण ३.१.१३२.२१.

नप्तृभाव ४.२.२७.२३६.

नप्तृकरण ५.२.१००.३६६.

न प्राच्यभर्गाद्विधौधेयाद्विभ्यः (पा. सू.)
४.१.१७७.२७३.

न बहुव्रीहौ (पा. सू.) १.१.२८. ५११११३१
१५२० ; २९.१५ ; ८.१.९.३६८.

न भकुर्शाम् (पा. सू.) ८.२.७२.४००.

नभभाव ५.१.२.३३७.

नभस् ४.१.१२८.३३५.

नभस्° १.४.१८.३२०.

नभस्त्वत् १.४.१८.३२१.

नभ्य ५.१.२. २१५१२१११५
३३८.

नभ्या ५.१.२.३३८.

नभ्यार्थ ५.१.२. १२११५
३३८.

नम् (धा.)

नमति ६.१.१२.१५ ; १३.२३.

ननाम ६.१.१२.१६.

नेमतुः ६.१.१.१६ ; ४.१.२०.२१७.

नेमुः ६.१.१.१६ ; ४.१.२०.२१७.

अनंसीत् ७.२.७३.३०१ ; ३०२.

अनंसिष्टाम् ७.२.७३.३०२.

अनंसिषुः ७.२.७३.३०२.

नमते ३.१.८७.६७.

नमेते १.२.६४.२१२ ; २.२.२९.४३२.

परिणमति ८.४.१४.४५७.

धिपरिणमते १.३.१.२५८.

धिपरिणम्यते १.१.५६. १४१२३१२६
१३७.

°नम् (धा.) ३.१.९०. १७११८.

नमःशब्द ३.१.१९. १७१२११२१२२.

नमत् २.१.२.३७६.

नमत् (अ.) २.४.५४.४१७ ; ३.१.१९.२६ ;
२७.

नमस् (अ.) ८.३.३९.४३३.

नमस्पुरसोर्गत्योः (पा. सू.) ८.३.३९.४३३.

नमस्यति ३.१.१९. १७१२०
२६.

नमस्यतिशब्द ३.१.१९. २०१२१२२
२६.

नमि (पा. श.) ३.२.१७१.१३५.

°नमि (पा. श.) ३.२.१७१.१३५.

°नमि° (पा. श.) ३.२.१७१.१३५ ; ७.२.१०.
२७५.

नमिकम्पित्म्यजसकमहिंसदीपो रः (पा. सू.)
३.२.१५०.१३४.

नयमान २.२.२९.४३१.

न यासयोः (पा. सू.) ७.३.४४.३२६.

नर १० ; ४.४.४९.३३१ ; ७.३.१.३१७.

°नर ३.१.८५.६५ ; ४.४.४९.३३१.

°नरक ७.३.४८.३२९.

नरकश्चित १.१.७२.१६३ ; २.१.१.३५९.

नरमन्व ६.३.६८.१६६.

नरवत् ७.३.८७.३३८.

नरिका ७-३-४४-३२०.

नर्तिका ६-३-४२-१५६.

नर्तकितमा ६-३-४२-१५६.

नर्तकितरा ६-३-४२-१५६.

नार्दि (पा. श.) ६-१-६५-१६३.

न लुमताङ्गस्य (पा. श.) १-१-६२-१६२;

६३-१६१; २-४-६२-४१०; ६-१-२०४-११६; ७-१-७३-२६७; २-१६-३०५.

नलोप १-१-३९-२०१२२४; ४७-१८१९८

२०१२०; १३११३१११४; ११६; ५७-११४; २-४-२१७; २-४-३०-४००; ३-१-४४-५१; ११२३१६१२५; ७८-६१

२०१२०; ४-१-१०-२०३; ७८-२३०; १५८-२२२३२४; २६४; २-३०-२८८; ३-२४-२१२२३३२३२४२४

२५; ५-१-१२५-३७३; २-५१-३८४; ३-५-५१५६१७१; ६-१-६८-५६७८१११

२२१-११८; ३-१-१११; २५-११६; ७३-१६१; ७४-१६१; ४-२३-२१२२२३; १६३

१६४; २४-१६१; १२०-२१८; २१९; ७-१-७३-२६५; ८-२-१-३८६; २-३८६; २१८१३

२१८१३; ७-३९४; ८-३९५.

नलोप १-१-६३-१६६; ४-१-१५८-२६४.

नलोप ६-३-१-१४१.

नलोपः प्रातिपदिकान्तस्य (पा. सू.) १-१-

४७-११५; ११६; २-४-२१७; ४-१-१५८-२३२४; ३-२४-३०६; ५-३-५-४०३; ६-३-२५-११७; ७-१-६६; ७-१-७३-२६५;

८-१-१७-३७२.

नलोपप्रतिषेध ८-२-७-३११.

म. मा. श. को. ८४

नलोपवचन ४-१-१५८-२६४; ७-२-२१-२१८.

नलोपादि ३१; ८-१-१-१५१५६.

नलोपो नञः (पा. सू.) ६-३-१-१११.

न ल्यपि (पा. सू.) ६-४-४२-११८.

नव १-१-४४-१०२; ५-४-३०-१६१२४.

नव ५-४-३६-४३६.

नवक ५-१-४७-३५१.

नवग्रहण १-१-३४-१३२३.

नवग्रामक ५-३-७२-४२३.

नवति (सं.) ८-४-४२-४६३.

नवधा (भ.) १२.

नवत् (सं.) १-१-३४-६३; २-३२-२०६; ४-१-६३-२५०.

नवनगरक ५-३-७२-४२३.

नवयज्ञ ४-२-३५-२७७.

नवयज्ञादि ४-२-३५-२७७.

नवरात्रक ५-३-७२-४२३.

नवाशब्द १-१-४४-१०१; ८१२३३५.

नवावचन ६-१-१५०-१६.

नाविधि ८-२-५८-१७१८.

न विभक्तौ लुप्तः (पा. सू.) ५-३-१-४०२.

नवीन ५-४-३०-४३५.

न वृश्च्यश्चतुर्भ्यः (पा. सू.) ७-२-८-२८२.

नव्य ५-४-३०-१६११६; ३६-४३६.

नश (धा.) ७-२-११४-१६११७.

प्रनङ्क्ष्यति ८-४-३६-४६२.

विनश्यति १-२-६४-२१७; ३-१-२५८.

विनश्येत् १-२-६४-२११.

परिनङ्क्ष्यति ८-४-३६-४६२.

नशाब्द १-१-७२-१८२; ४-१-८९-२३८; ६-३-
३४-१५१; ४-२-३-११३.

नशि (पा. श.) ७-२-११४-^{१७१८}३१३; ८-४-३६-
^{२०१२१}२६२.

नशि° (पा. श.) ६-४-१२०-^{२५१२६}२१२.

नश्चापदान्तस्य झलि (पा. सू.) १-१-४७-
^{११६}११५; ^{११६}११६.

नश्चव्यप्रशान् (पा. सू.) ८-२-१६-^{३९७}३९७;
^{८२-४१७}८२-४१७; ^{३१४}३-१२-१२५.

नश्च १-१-२६-^{२३१३}२३१; ^{८५}८५; ^{५०-१२५}५०-१२५; ६-१-
^{१-४१८१२४}१-४१८१२४; ^{६१३}६१३; ^{११८}१-११८; ^{१३१८}१३१८;
७-२-१०-२८५.

नश्चाम्बद्धधरथवत् (न्यायः) १-१-५०-१२५.

नस् (प्र.) ५-४-११८-^{४३}४३.

नसंप्रसारणे संप्रसारणम् (पा. सू.) ६-१-
^{१२-१८}१२-१८; ^{१३-२१}१३-२१; ^{२२}२२; ^{१७-२५}१७-२५; ^{३२}३२-
^{२१}२१; ४-१-१७८.

नसंयोगाद्धमन्तात् (पा. सू.) ६-४-२२-
^{११२}११२.

नसुदुर्भ्यां केवलाभ्याम् (पा. सू.) १-४-
^{६०-३४३}६०-३४३; ७-१-६८-^{१४२}१४२.

नसुब्रह्मण्यायां स्वरितस्य लूदान्तः (पा. सू.)
^{१-२-३२-२०१}१-२-३२-२०१.

नस्तः (अ.) ६-१-३३-^{३२}३२.

नस्तद्धिते (पा. सू.) ६-१-६१-^{४१}४१; ४-१-६३-
^{२३२}२३२; ^{११२१४}११२१४; ^{२५४}२५४.

नस्तभाव १-४-६०-^{१३१२०}१३१२०; ६-१-६३-^{४२}४२.

°नस्तभाव° १-४-६०-^{१३१२०}१३१२०.

नस्य ६-१-६३-^{४२}४२.

नहौ (पा. सू.) ६-४-२२-^{१२७}१२७.

°नह्यादि ६-३-११६-^{१७१८}१७१८.

ना (प्र.) ७-३-१२०-^{३१३}३१३.

ना° (प्र.) १-१-३८-^{१५}१५; ३-४-६२-^{१७३}१७३; ^{१७३}१७३;
^{५-२-२७-३७५}५-२-२७-३७५.

नाक ३-१-४८-^{५५}५५.

नाकुल ४-१-११४-^{२५७}२५७.

नागयुवति २-१-६९-^{४०३}४०३.

नागर ७-३-१४-^{३२०}३२०.

नाचिकेत ^{३३}३३.

°नाञ् (प्र.) १-१-३८-^{१५}१५; ^{५-२-२७-३७५}५-२-२७-३७५.

°नाटि° (पा. श.) ६-१-६५-^{१३}१३.

नाटिर ४-१-११४-^{२५७}२५७.

नाडायन (मा. वि.) १-१-७२-^{१८३}१८३; ४-१-१६-
^{२५२}२५२; ^{९८-२५३}९८-२५३.

नाडि (मा. वि.) ४-१-१६-^{२५२}२५२.

नाडिधम ३-२-२९-^{१०२}१०२.

नाडिधय ३-२-२९-^{१०२}१०२.

नाडी (प्राण्य.) ३-२-२९-^{१५१५}१५१५.

नाडी° (प्राण्य.) १-३-१०-^{२७१}२७१.

°नाडी° (प्राण्य.) ३-२-२९-^{१०२}१०२.

नातानतिक ४-२-१०-^{२१५}२१५.

नाथ (धा.) १-३-२१-^{२८०}२८०.

नाथने १-३-२१-^{२८०}२८०.

°नाथि° (पा. श.) ६-१-६५-^{१३}१३.

°नाद १-१-९-^{१५}१५.

नादवत् १-१-५०-^{१२१२१३}१२१२१३.

नादानुप्रदान (पा. श.) १-१-९-^{१५}१५.

नादि (पा. श.) ६-१-६५-^{१३}१३.

°नादि (पा. श.) ४-१-१७०-^{२६२}२६२.

नादिच्चि (पा. सू.) ६-१-१०२-^{७६}७६.

नादिन्यात्रेशे पुत्रस्य (पा. सू.) ८-४-४८-
^{४६२}४६२.

नादेश ७-१-१२-^{२५७}२५७.

नाधि° (पा.श.) ६.१.६५.१३.
 नाना (अ.) १.१.३.१३; ३८.११; १५; ४४.
 १२।१३; २.२८.२०५; ३.४.६७.१७८;
 ५.२.२७.३७५; ३.५५. ७।८।१२.
 नानाकारक २.१.१. ७।११ ३६६; ३५.३८७.
 नानाक्रिया ३.१.२६. २।२४ ५.५।५.
 नानाजातीय ५.२.२१.३७३.
 नानादिश १.४.२.३०५; ६.१.८५.६०.
 नानादेशत्व २.३.१.४३१; ५.३.७२.४२३.
 नानादेशस्थ ४.१.१. ८।८।१।९.
 नानाद्रव्य ५.२.२९.३७३.
 न.नाधिकरणवाचिन् १.४.२१.३२१; ६.२.
 १०९.१३५.
 नानाधिकरणार्थ ६.३.४६.१६१.
 नानान्द्र ४.१.१०४.२५६.
 नानापदार्थ ८.३.४५.४३५.
 नानायोग ४.२.७०.२२६; २३७; ५.२.९७.
 १२।१८ ८।९।१२
 ३९५; ८.२.११. ३९६.
 नानायोगकरण ५.२.९७. १३। १४। १७। १९।
 २० ३९५
 नानायोगकरणलाभार्थ ६.२.१२५.४००.
 नानार्थ १.२.६४.२३९; ४.३७. ६।७।८
 ६७.५२. ३३१;
 नानार्थता ३.१.२२.३५.
 नानार्थत्व ३.१.२२.३०.
 नानालिङ्ग १३.
 नानालिङ्गकरण १०।१७ १.१.५६.१३८.
 नानावाक्य २.१.१.३६७; ८.१.१८.३७३.
 नानावाक्यत्व ३.४.६७. २।३।३३.
 नानाविभाक्ते ८.३.५९.४००; ४१.

नानुदानादेः (पा.सू.) ४.२.४५.२८०.
 नानोक्तिः (पा.सू.) १.३.६२.२८८.
 नान्त १.१.६३.१६६; ४.१५.३१९; ३.१.८.
 १३; १३.२३; ५.२.४९.३५४; ८.२.१६.
 ३१७.
 नान्तःपादम् (पा.सू.) ६.१.११५. २।२।५.
 नान्तरीयक १.१.५६.१३६.
 नान्तरीयकत्व १.२.३९. २।४।५।६
 २१२.
 नान्दीपुर (ग्रा.) ४.२.१०४.२९८.
 नान्दीपुरक (ग्रा.) ४.२.१०४.२९८.
 नापितवास्तुक ४.२.१०४.२९७.
 नापितायनि ४.१.१५८.२६१.
 नायुंसक ४.१.३. १६।१७।१७।१८
 ११६.
 नाप्राप्त २.३.३२.४५७; ६.१.८९.६९; ११३।
 २५; १६६. १७।१९ १७२.१०७; ३.६८.
 ६६७; ४.१२०.२९८; १६३.२३३; २३३;
 ७.२.४४.२९५; २९६; ११७.३१५.
 नाभा ५.४.५७.४३७.
 नाभाव १.१.३९.९८; ७.१.७४. २५।२५
 २.३.३८७; ५।७।१४ ३८८.
 नाभाव° ७.१.७४.२६७.
 नाभि (प्राण.) ५.१.२.३३७; ३३८.
 नाभि नभं च (पा.सू.) ५.१.२.३३७; ३३८.
 नाभिशब्द ५.१.२.३३८.
 नाभिसंज्ञिका ५.१.२.३३८.
 नाभ्यस्तयोरातः (पा.सू.) ६.४.१२३.२२०.
 नाभ्यस्तस्याचि पिति सार्वधातुके (पा.
 सू.) ७.३.८६.३३७.
 नाभ्यस्ताच्छतुः (पा.सू.) ६.१.१.३.
 नाम (प्र.) १.१.३९.९८; ६.४.१.१७९; ३.
 १५।१६ १८१; १८२.

७.१.३.२^{१२}; २३.२^{१६}; ३३.२^{१३}
 १२ ; ५८.२^{१६}; ७३.२^{१७}; २.८.२^{१२};
 ३६.२^{१३}; १९.३०^{१७}; ३.८.३^{१६}; ४.१०.
 ३^{१८}; ८२.३^{१७};
 ८.१.७३.३^{२३}; २.४८.४०^२; ८३.
 ४१^७; ८९.४१^९; १०.४१^२; ३.३७.
 ४^{३९}.

नामधातु (पा. श.) १.१.५९.१^{५६}; ६.१.३.
 १^{१३१} ; ८.३.६५.४^{३३}.

नामधातु (पा. श.) १.१.५९.१^{५५}; १^{५६}.

नामधेय १.१.७३.३^{२१}; २.३७.२^{१३}; ७२.
 २^{५२}; ५.४.३६.४^{३५}.

नामन् (पा. श.) ७^{१८}; ३; १.१.२७.१^७
 २०।२७^२; ८^१; ६८.१^{७६}; २.१.१.३^{२५}
 ३.६५.४^{६७}; ८.२.८३.४^{१६}.

नामन् २^६; ४.३.७२.३^{१२}.

नामन् ५.४.३६.४^{३५}.

नामन्त्रिते समानाधिकरणे (पा. सू.) ८.१.
 ७३.३^{२३}.

नामप्रत्ययप्रयोग (पा. श.) १.२.५८.२^{३०}.

नामाख्यातिक ४.३.७२.३^{१२}.

नामि (पा. सू.) १.२.२८. १५।१८।२१।२१
 २०^६; ७.१.७३.२^{६०}.

नामिक ४.३.७२.३^{१२}.

नामिदीर्घ १.२.२८.२^{०५}.

नामिदीर्घ १.२.२८.२^{०५}.

नामिदीर्घत्व ७.१.९६.२^{७३}.

नाम्नं ८.२.२६.४^{०३}.

नाम्ना ६.१.९.१^{१८}.

नाम्नेडितस्थान्त्यस्य तु वा (पा. सू.) १.१.
 ६५.१^{७०}.

नाम्नश्चर ६.१.१७७. ७।२०।२१
 १^{०९}.

नायक १.१.५०.१^{३१}; ४.६०.३^{१३}; ८.४.
 १४.४^{३७}.

नारक ६.१.७.१^२; ४.७४.२^{१०}.

नारद ८.१.१५.३^{७१}.

नारी ४.४.४९. १^{११}।१^१
 ३^{११}.

नार्कलिपि १.१.५१.१^{२९}.

नार्कुट १.१.५१.१^{२२}; १^{२९}; ८.३.१५.
 ४^{३६}.

नार्थ (समासः) ३.१.७. ७।१६; ८. ३।१४
 १^६; १३.२^४;
 ३४.२^३; ४^५; ३६.१^७; ४०.१^७; ४^४.

५^६; ८३.६^६; ८७.६^६; १३२.१^५; २.५८.
 १०^६; १०८.१^६; ३.२०.१^६; ४.९.
 १^७; ८२.१^२; ११०. १^३।१^७;
 ४.१.

१.१^६; १^६; १^६; ४.२०^१; १४.
 २०^५; ३६. ११।१^६।१^९ ; ४८.२^१;
 ७५.२^२।२^० ; ७९.२^१;
 ८२.२^१;

८३.२^३; ९६.२^५; १०४.२^५; ३.
 २५.३०^७; ५.१.१.३^३; १६.३^४; २०.
 ३^१;
 ६२.३^५; २.३३.३^७; ५८.
 ३^७; १४.३^१; ११५.३^१; ३.३६.
 ४^१; ६८.४^१; ४.५७.४^३; ७.३.८.
 ३^१; ८७.३^२; ८८.३^५; ४.१०.
 ३^७; ८.१.१. १०।१५।१८
 ३^६; ७१.३^२;
 २.६.३^१; ८. ७।१३।१४
 ३^१; ४.३२.४^५.

७५.२^२।२^० ; ७९.२^१;
 ८२.२^१;

८३.२^३; ९६.२^५; १०४.२^५; ३.
 २५.३०^७; ५.१.१.३^३; १६.३^४; २०.
 ३^१;
 ६२.३^५; २.३३.३^७; ५८.
 ३^७; १४.३^१; ११५.३^१; ३.३६.
 ४^१; ६८.४^१; ४.५७.४^३; ७.३.८.
 ३^१; ८७.३^२; ८८.३^५; ४.१०.
 ३^७; ८.१.१. १०।१५।१८
 ३^६; ७१.३^२;
 २.६.३^१; ८. ७।१३।१४
 ३^१; ४.३२.४^५.

८३.२^३; ९६.२^५; १०४.२^५; ३.
 २५.३०^७; ५.१.१.३^३; १६.३^४; २०.
 ३^१;
 ६२.३^५; २.३३.३^७; ५८.
 ३^७; १४.३^१; ११५.३^१; ३.३६.
 ४^१; ६८.४^१; ४.५७.४^३; ७.३.८.
 ३^१; ८७.३^२; ८८.३^५; ४.१०.
 ३^७; ८.१.१. १०।१५।१८
 ३^६; ७१.३^२;
 २.६.३^१; ८. ७।१३।१४
 ३^१; ४.३२.४^५.

४^१; ६८.४^१; ४.५७.४^३; ७.३.८.
 ३^१; ८७.३^२; ८८.३^५; ४.१०.
 ३^७; ८.१.१. १०।१५।१८
 ३^६; ७१.३^२;
 २.६.३^१; ८. ७।१३।१४
 ३^१; ४.३२.४^५.

३^१; ८७.३^२; ८८.३^५; ४.१०.
 ३^७; ८.१.१. १०।१५।१८
 ३^६; ७१.३^२;
 २.६.३^१; ८. ७।१३।१४
 ३^१; ४.३२.४^५.

२.६.३^१; ८. ७।१३।१४
 ३^१; ४.३२.४^५.

नार्त्तमानि २^२; ८.४.१.४^५.

नार्त्त्य १.१.५१.१^{२२}; १^{२९}; ८.३.१५.४^{३६}.

नार्त्त ८.२.४२. २।२।५
 ३^{१६}.

नावयज्ञिक ४.२.३५.२^७; ३.६८.३^{१२}.

नावयज्ञिक ५.१.९५.३^{६१}.

नावादि २.३.१७.१^१।२।१
 १^०.

नाट्य २.३.१७.४^५.

नाट्ययदिकशब्दगोमहत्सूलमुष्टिपृथुव-

त्सेभ्यः (पा. सू.) १.१.४१.१^{००}.

निघातप्रतिषेध ८.१.३९.३७६.

निघातस्वर ६.१.६१.१०१.

निघातादि २.१.१ ३६७.

निघान ३.२.१२७.१३०.

निचक्र ४.१.१७०.२६६.

निचेय ३.१.१२९.१२९.

निज् (धा.)

नेनिजति ६.१.१. १२१२१ ; ३.

अनेनेक् ७.३.८६.३३८.

अनेनिजुः १.१.३.१५ ; ७।२६ ; ६.१. १.१२ ; ५.१५.

नेनिके १.१.५. ८।१२.

निज्° (धा.) ६.१.१. १२।१३।१३.

निजादि ७.४.७५.३५६.

निजुर ६.१.५. ३६२.

निजशब्द ६.१.१. १२।१३.

नित् ६.१.१६२. ६।६।१७ ; २.५६. १२।१२।२२। २२

नित् १.१.६३.१६५ ; १६६ ; ३.३. १०।१० ; १.३. ७।८।८।११ ; १२२.८७ ; २.५८.१०६ ;

६०.१२४ ; ४.१.१.१२४ ; ७.८.२३१ ; ९८. १६।२४ ; २५४ ; ६.१.२०४. १।५।१२ ; ११६.

नित् १.१.६३.१६५ ; ३.१.३. ७।८।८।११. १८ १२।१२।१४ १०।१२।२२।२२।२४। २४ १४।१४ १४।२०।२२।२५ १।२३ ; ३५ ;

३५ ; ३.१.१. २७।२७।२८ ; ४.१.३. ८.२१। २१।२२ ; १०.६६ ; ११.६७ ; ६८ ; २०. ८।८। १० २१ १६।२२ ८।२६ ९।१४ ; ३९.६६ ; ४४. १०४ ; १०५ ; १०६ १७।२१।२५ ; ३।७।११।१८।२२।२६ ;

३।७।१३।१७।२१।२४ ; ३।९।१६।२२ ; १०९ ;

३।६ २३।७।२५ ; ५६. १२।१२। ११० ; ४६. ११२ ;

१३ ४६।२२।२२।२५।२५ ; ५७. १३७ ;

४।१।१२।१३ ७।७ १४।५ ; ६०.१५८ ; २.६.१६४ ;

२२. १६।१६।१८ ; ६४.२४६ ; ३.१.२५७

२४ ; १२.२७४ ; ६०. २।३।६।१६।२४। २८६

२५ ; ४.३. ४।१३।१७।१८ ; २।२५ ; ३।१३ ; ४.७४.

३३५ ;

२.१.१.३६४ ; १८.३८१ ; ३६.३९० ;

६९.४०४ ; २.१७.४१५ ; १९. १०।१३ ;

२४. १३।१३ ; ३.९.४१७ ; ४१८ ; ४२. ३।३।५९ ; ४४.४५९ ; ४.१२. ४।२६ ; ३३.

४८२ ; ८४.४९२ ; ८५.५६७ ; ५०२ ;

३.१.३. २०।२१ ; १।१० ; ७.१६ ; ११. २१ ; २१.२८ ; २७. १।२१ ; ३१.२५ १५

११.७२ ; २.३.२६ ; १।५।१३।१४।१७। १७

२४ ; १०८. २।२।३।१० ; १०९. १५।१६ ;

१०।११।१२।१३ ; १२४. १।२२ ; १२७.

१७।२२ १२६ ; ३.१४.१४३ ; ४.२. २१।२२ ; २४. १७६ ;

१७६ ;

४.१.७.२०३ ; ५५.२२४ ; ६६. २।२७ ;

८२. १७।२२।२२ ; १५५.२६३ ; २.३.२७१

१३ ; ५२.२१६ ; २१३ ; १०४.२२३ ; ३. ३९.३०८ ; १०१. १। १३।१४ ; ४.२०. ५।११।११।१२ ;

३.१.४.३३८ ; ३३९ ; ९. ५।६।७।२७ ;

१९.३३३ ; ७६.३५७ ; २.३७.३७५ ; ५२. ३७५ ; ९७.३९६ ; ३.६८. २.४।२६ ;

६.१.१. ६।८ ; ५.१० ; ९. २०।२१ ; १७. १९।२०।२४ ; ३०. १५।१७ ; ३९.३३ ; ३४ ;

४५. २५।२६ ; ३३ ; ४८. ३७ ; ६५.४२ ; ७७.

^३५, ८५.६^९; ११.३^३; ११.७^६; १०२.
^२०; १०८.५^६; १५०.१^९; १७२.
 १०^९; १७७.१०^९; २१५.११^३; ११८;
 २.८०.१३^९; ११७.११^२; १२०; ३.
 १३.१२^३; ४३.१५^६; ७२.१६^९; ११२.
 २१^२; १७^५; १७^६; ४.३.१८^९; ३४.११^५;
 ४७.२०^०; ६२.५^१; १३^१; १०१.२^५;
 १३०.२२^९;

७.१.१.२८^०; २.२^५; ६.१^९; ११^९
 २०; १.१^७; १४.२^९; २१.२^९;
 २३.२^५; ३४.२^५; ५४.२^५; ८१.
 २६^९; १०२.२^७; २.३.१^९; ३०.
 २^९; ४७.२^९; ६७.३^०; १८.३^०;
 ३.३.१^९; ४.१.३^५; ४१.३^५;
 १३.३^९;

८.१.१.३६^९; १११.११.२३^२;
 ३६^९; २.६.१^९; ५८.४^९;
 १०६.२^९; ३.४३.२^९; ४५.४^९;
 १२; ४.३.४^९; ४५.५; १३.४^९; ३२.
 ४६^९; ४५.४^९.

नित्यं ८.१.१.३६^९; ४.३६^९; ३६^९.

नित्यं समासेऽनुत्तरपदस्थस्य (पा. सू.)

८.३.३९.१^९;
४^९.

नित्यक्रियाप्रबन्धार्थं ३.३.१३६.१^९;
१६^९.

नित्यग्रहण २.२.१७.४^९; ३.१.२२.३^९; ४.

४.२०.३३^०; ५.१.७६.१^९; १२.१३.१७
 ; २.
 ११८.१^९; ६.१.१२५.३^९; १२७.
 १६^९; ७.१.८१.१^९;
 २६^९.

नित्यं करोति: (पा. सू.) १.१.५७.१^५;
५०.

नित्यं डितः (पा. सू.) १.१.५.५^५; ३.१.
११.३^५.

नित्यता ८.१.१.३६^९; ३६^९.

नित्यत्व १.१.२०.१^५; ५६.१३^७; ५७.१^५;

२.६.१^२; ३.१२.२^७; ६०.२^६; ४.
 २.३^०; ३०^७; २.४.३३.४^२; ३.१.
 २.१^५; ७.१^५; २७.३^७; ११.७^२; २.
 १२.१^२; ४.१.८२.१^१; ६.१.५.
 १०; ६.५.२^३; १०२.२^५; ४.३.१^२;
 ३४.१^९; ४७.२^०; ७.१.६.२^३; १.
 २^९; १४.१^९; २७.२^५; ५४.
 २^९; ३.३.३^९.

नित्यानिमित्त १.३.६०.१^९; ७.१.७३.
२^९;

नित्यनिमित्तत्व ७.१.७३.२^९;
२६^९.

नित्यपर्यायवाचिन १७.१.२१.२२.२६.७.
७.

नित्यप्रजाल्पित ७; ८.१.४.३६^९.

नित्यप्रत्यय ५.४.७.१^९;
४३^९.

नित्यप्रवृत्त ३.२.१२३.१^९;
३.

नित्यप्रहासित ७; ८.१.४.३६^९.

नित्ययुक्त ५.२.१४.३६^९;
३.

नित्ययोग ५.२.१४.३६^९;
३.

नित्यलक्षण ७.
७.

नित्यवीक्ष्योः (पा. सू.) ८.१.१.५^५;
३६^९;
१७; १.३६^९.

नित्यशब्द २^७; ३^७; ८.१.४.३६^९;
३.

नित्यशब्दत्व १.१.१.४०; ८.६०; ४५.११^३;
 ६०.१५^८; २.१.५१.३^९; ३.२.१०२.
 १^७;
 ११३

नित्यसम्बन्ध १.२.४५.१४.१५.
२१९

नित्यसमास २.१.३६. २०।२१।२२।२५ ; ३८९
२१ ; ३९०; ५१.३९५; २.१९. १०।११।
१२।१३ ; ३.२.५६. १।१।१० ; ६.१.७७.५३.

°नित्यसमास ६.१.१२५.८३; १२७.२९; ७.
३.३.३१८.

नित्यसमासार्थ ३.४.३७. १७१३.
नित्या १७९; १.४.३.३१५; २.१.५१.३९३;
३.२.१०२.११३; ३.१३३.१६०; ४.१.३.
१९८; ८.१.२. २५।२५
३६२.

नित्यादिष्ट ३.१.२५.१५.
नित्यादिष्टत्व ३.१.२५.१५.

नित्याधिकार २.२.१९.२१८.

नित्यानिद् ७.२.६२.२९.

नित्याबव्हच् ६.२.१.१२१.

नित्यार्थ २.४.१२.२७७; ३.१.६६.६६; ३.२.
१२२.१२३; ५.२.९७.३९६; ७.२.२७.
२९६; ५.२. २९।२१ ; ८.३.२०. १६।१६.
२२७.

नित्स्वर ६.१.१६६. १६।१८।२०।२१
१०२.

°नित्स्वर ४.१.१.१२२.

निदत्त ७.४.२६.३५०.

निदर्शन १.४.२३.३२३; ५.२.२८.३८३.

निदर्शयितव्य १.२.६२.२३८.

निदर्शयितुम् (अ.) १.२.६२.२३८; ३.१.
२५६; ३.२.१०२.११३; ११५.१२०.

निदर्शित १.३.१.२५५; २५६; ४.२३. १५।२२
३२५;
३२६.

निदाघ (का. प.) ८.२.६९.२१२.

निदान ५.१.२१.३९६.

निनीवस् ६.४.२२. १३।२२ ; १९३.

निन्दा २.२.१८.२१६; ५.२.९२.३९३.

म. भा. श. को. ८५

°निन्दा° ५.२.९२.३९३.

निन्दादि ३.२.१२६. ७।७।१५
१३३.

निन्दायुक्त ५.२.९२.३९३.

निपाठिति ७.२.९.२८३.

निपातित १.२.९.१९६; ३.१.२६.३६६.

निपरण ७.१.१०२.२७७.

निपरित् १.१.५०.१२१; ५१.१२२.

निपात (पा. श.) ३ ; ३० ; १.१.१२.
१३।१६ ; १५.१५ ; १८.७२ ; २.२५.२२०;
३.१. १५।१५।२१।२२।२३ ; ४.९३.३१८;
२.२.२.२२५; ३.२.२।२।३ ; ३.२.८२.
११३ ; ३.३.१५।१५ ; ८३.१५१; ४.२.
१६९; ५.२.९२.१५।१५ ; ६.१.९२.११।
१२।१५ ; १०८.१७।१९ ; २.२.१२३; ८.
१.३०.३७५; ३.१.१२०.

°निपात (पा. श.) २३ ; ३६ ; ३५ ; ३२ ; १.२.
२५.२२० ; २.१.१.३६३ ; ६.२.२.१२३.

°निपात° (पा. श.) १.३.३.२६१.

निपात एकाजनाद् (पा. सू.) १.१.१५.७१;
३०.९२.

निपातन (पा. श.) २९ ; १.१.२.५१
२३ ; ५२ ; ५३ ; ८.६० ; २७.२६.
१५।१६ ; ११।२।२।१६ ; ३२.९३ ; २७.
११।११ ; २९.११८;
२.४.२६.२७।२१ ; २७९;
३.१.१२२. ८।८।१८ ; १३१.९० ; २.
७१.१०८ ; १०९. १२।१२।१८।२०।२३ ;
११५.१२० ; १७१.१३५ ; ३.२०.१२६;
८३. २।५।६।१०।१९।१९ ; १०१.१५३;
४.१.३.२०० ; २०.२११ ; ३२.

२१४; २.५.२७३; ११.३।३।४; ४.८२.
 ३४३;
 ५.१.३.३३३८; ११३.३६२; ११४.
 ५।६; ३.१.८.४०६;
 ६.१.१५०.१९।१९; २.२.२०।२०।२१;
 ३.८.१४३; ९.१।१५।१६; ३४.
 १२; ३५.१५।१५; ४.२.१।१०; २२.
 १६३; २४.१९४; ३४.१।९; १४०.
 १७।१७।१८।१९; १४४.१६।१६; १६३.
 २३२; १७।.२३४; १७२.२३४;
 ७.१.३७.२५५; २.२६.२८२; १।१५।
 १७; ३.८६.३३७;
 ८.२.२.३१।२१; ५६.४।७; ३.३८.
 २०।२०।२२; ४.३.२५।५.

निपातन (सा. श.) १.४.२३.३२५.

°निपातन (सा. श.) १.४.२३.५।११; ३.३.
३६.१४८.

निपातनस्वर १.१.५६.२४।२६; ३.३.२६२;
 ५.३.१.८.४०६; ६.१.१२३.१६।१७;
 १६२.१०३; १६७.१०५; १०६; ३.
 ७८.१०।१२; ७.१.८९.१७।१९; २.१०.
 १६।१७.

निपातसंज्ञ २.२.२४.४२३.

निपातसंज्ञा १.१.३७.३१४; ४.५६.३१।२२।
 २४; ५७.३४१; ५९.१।१७।१८; २.
 २.२४.४२५; ३.२.८४.११३; ३.३.१५।९;
 ४.२.१६९; ५.२.९४.३१२; ८.३.१.
 ४२४.

निपातसमाहार १.१.१५.७१.

°निपातस्थ १३.

निपातित ३.१.१२३.१७.
 निपातैकत्व ६.१.९.७५.

निपात्य (अ.) ३.२.१०९.११७; ६.१.१२.
 १६.

निपासक १.१.५०.१२१; ७.१.१२०.२७७.

निपुपूर्वस् ७.१.३६.२५१.

निपूर्त १.१.७२.१८३; ६.१.१२.१७; १८; ११.
 ३४; ७.१.१०२.२७७; २.१०.२८४.

निबन्धन २.२.२९.४३४; ४.१.१५.२०९; ३.
 १०१.३१५; ६.१.७७.२०।२२; २.११.
 १२४; ८.२.१०८.१८।२०.

निबर्हक ६.४.१२४.११४.

निबर्हितुम् (अ.) १.१.४.५२; ६.४.२४.
 ११७.

निबृंहक ६.४.२४.११४.

निबृंहितुम् (अ.) ६.४.२४.११४.

निबृंहित् ६.४.२४.११४.

निमन्त्रण ३.३.१६१.११।१२।१३।२३.८।८
 १६५; १६६.

निमन्त्रण° ३.३.१६१.११।१३
 १६५.

निमन्त्रणादि ३.३.१६१.१६।१६।२० १।१२।
 १२ १६५; १६६.

निमन्त्रि (पा. श.) ३.३.१६१.१६६; ४.१.३.
 २।८.

निमय ६.१.५०.१४।१४।१४
 ३९.

निमातव्य ७.२.५.२८१.

निमान ५.२.४७.३८१; १३।१६.

निमि° (पा.श.) ६.१.५०.३९.

निमित्त २७ १३ २१।२१।२।२।३।२३
 ३. २१।२२; २६. ११।१२; ५७. १४।
 १०; ५९. १५।१५; ३. ६२. १।१२।१२; २८७; २८८
 १३।१३।१४।१५।१६।१६.

२.१.१. ११११२ ३७३; ३.२३. २०१२८/२०१
 २०१२१२१ १७
 ; ३६.२५८;
 ३.१.१. १११२११११६ ८; २; ३.७;
 २६.३३; ३१.४३; ४.१.१२।३।४ ५३;
 १२.७६; २.३. ३।१६।१७ १०९.
 ११७; ११०.११८; ३.१३२.१५८;
 ४.१.८. १५।१६।१७।१९।२०।२३;
 ८९.२६२; ४.५९. १४।१५ ३३२;
 ५.१.२.८. १।६।७।८।१०।११।१५; ३९.
 ३५१;
 ६.१.५. १४।१५ १०; ३२-३३. ९।१०; ४५.
 २।३; ५०.३८; १०८. ७।८; २.१९७.
 १३९; १४०; ३.३४. ७ ७६.३।४;
 ११२. १।२६; ४.१.१७९; २२.१९१; ४९.
 २०२; ६२.२०६;
 ७.१.१. १२।१२।१६ १९।२० १२।२५;
 ५०.२५८; ९६. १७।१७ ७;
 ३६. ३।३।४ २२ २.३५.२९१;
 ८.२.४२. १७।१८।१९।२०।२२; ४०७;
 ७२. ४।१०; ३.१५. ४२६.

निमित्त २.३.२३. ४५९.
 निमित्तग्रहण ४.१.८. २३९.
 निमित्तत्व १.१.६९. १७९; २.६४. २३३; ६२.
 २८७; ४.२१. ३९१; ३२. ३३०; ८४.
 १३।१६ ३४७; २.१.१. ११।१३ ३६३; ३.१. ४५०;
 ४९१; ४७. ४५९; ५०. २०।३१; ३.
 १.१. १८; ४.१. ८३. २३५; ५.२. ७९.
 ३८६; ७.१. १. २३६.
 निमित्तमात्र ३.१. २६. ३३.
 नी मित्तवत् ३.२. १२४. १२७; ६.१. ५. १०.

निमित्तविशेषण ८.४. १७. ४५९.
 निमित्तशब्द १.१. ५९. ७।७।७।८।८ १५६; ६.१.
 ३२. ३०; ७.२. ३६. २९३.
 निमित्तसंश्रय ६.१. ३७. ३।११.
 निमित्तस्वर २.१. १. ११।११।१२।१५.
 निमित्ता ३.१. ३६. ४५.
 निमित्ताभाव १.१. ६२. १६४; २.३. ४६. ४६२;
 ३.२. ११०. ५।११ ३२. ३. १३९; १३२.
 २२ १५८.
 निमित्तार्थ १.१. ५९. ७।८; ६.१. ३२. ७।८.
 निमित्तिकार्यार्थ ३.१. १. ११.
 निमित्तिकार्यार्थत्व ३.१. १. ११।१५ ८.
 निमित्तिन् २.१. १. ३७३; ३.१. १. ११।१२।
 १६ १०;
 निमित्तिस्वर २.१. १. ३३।१६.
 निमित्तोपादान ३.१. १. २. १६।१८।२१.
 निमित्तित १; ६.१. ३७. ३२; ८.२. ३. ३८८.
 निमेष ५.२. ४७. १३।१४।१६ ३८२.
 नियत १.३. १२. २७५; १८।२४।२५।२७ २७६;
 १०८. १८।२१।२३ ३५१; २.३. ५०. १९।२३ ५.
 २.५९. ७।८।९ ३८६.
 नियतत्व ४.१. १३. २१७.
 नियतदेश ३.१. २. १९.
 नियतविषय २५; १.२. ७१. ३।५; २.२. २९.
 १०।१२ १०३३; ७.१. ९६. २७५; ८.३. ८७०.
 १३।१६ १३४६.
 नियतस्वर ३.१. ३. ६.
 नियता ५.२. ५९. ३८६.
 नियम ५।५।५।५।६।१२।१३।१६।१८।२० ११ १०;
 ११।११ ११; १.१. १. २०; ३.४. २. ३६;
 १।२।१।१।१।१।१।२।३।३ १४।१६ ६ ५६;

४९. १९२०२४ ; १६१९८१९ ; ५०.
 १७१९८१९ ; १२१ ; ६७.१७३ ; १७५ ; २.७.
 ७८१९ ; १९५ ; २७.२०३ ; २८. २.०५ ;
 २०६ ; ४५.२१८ ; २३९ ; ६६६ ; ६४.
 २३४ ; १५१९६ ; ३.१२. १७१९८१९१२०१
 २१ १०११०११०१११२३२६ १५६१७
 ; २७५ ; २७६ ;
 ६०. २०२३ ; १७१९८ ; ६७.२९१ ; ४.२.
 २२ ; १५१७७१७ ; १९१२०२१
 ३०५ ; ३. ३१२ ; २१. ३२२
 २२ ;
 २.१.२.३७६ ; २.३४.४३५ ; २१११
 १३ ; ४.८२.१९८ ;
 ३.१.२.२१ ; १२१६१२० ; १२.२३ ;
 ४६. ५१५७८१८ ; २० २४ ; १८१९८१
 १८१९१२१ ; २.८४.१११ ; ८७. ११११
 १२७. १६१९८१९८ ; ३.१९. १११३१
 १४११५ ; १६१. १७१९८१९१२० ; ४.६९.
 १७१९१२६१२७ ; १८० ; ११०.१८७ ;
 ४.१.९३. १४१२४१२४ २१२४४१८१
 १०११०१२१२५ ५१५७३१११०१२
 ; २४९ ;
 १६५.२६७ ; ३.२५. ७११ ;
 ५.२.११६.३९८ ;
 ६.१.२.८. १०१११ ; ६.८.४६ ; ७९. ५४
 १३११४ ; १६१७७ १४११५ ; ८०.
 १३१ ; १४८.१३७ ; ४.१३. १३१९ ११२
 ३६१७८१९०१२ ; ३४.१९५ ; ४९.२०१
 १४११५११६ ; १३५. ७७१९१० ;
 ७.१.७३.२६६ ; २.८. ५७११६ ; १५१
 १६ ; १०. १७१२६ ; १०११२१३ ; ६३.
 १११ ; ६७.३०० ; १०६.३११ ;
 ८.२.८६.४१८ ; ३.६६. १२१३१
 १४११५१६१७१७१७१८१९ ; ८८.४४७

१०१११ ; १०८.४१९ ; ११७. १९१२० ; ४.
 १५११८ ; १०१११ ; १२१११५
 ३. ४५४ ; १४. ४५७ ; ३२. ४६१ .

नियमकारिन् १.४.२.३०५.
नियमपूर्व १०.
नियमपूर्वक १.४.२९. १०१११ ३२९ .
**नियमवचन ५.४.८८.४११ ; ६.१.६८.४६६ ; ४.
 १३. १११०१३१३ ; ८.४.३.४५९.**
**नियमानुपपात्ति १.४.१. ११११११२२२२२ ;
 ६७१५१५१२३२४ ५६१२१३ ; ३.
 १.४.६.५४ ; ६७.५८ ; ७.२.१०.२६ ;
 ६३.२९९.**
नियमाभाव १.१.६७.१७५.
**नियमार्थ २२ ; २६ ; १.१.३.४८३ ; ४९. ११२ ;
 ५०.१२० ; ११५ ७१० ; १२१ ; ६३.१६५ ;
 १६८ ; ६७. १७२ ; १७३ ; ६९.१७३ ;
 ७०. २१२१२२२४ ; २.७. ६११ ; २८.
 २०५ ; ४५.२१७ ; २१८ ; २१९ ; ४६.
 २२२ ; ५१.२२८ ; ६४.२३४ ; २३८ ; ३.
 १०.२६७ ; १२. १४१४ ; २७७ ; ६३.
 ४४ ; ४.१.२९६ ; ३.३१२ ; १५.३१९ ;
 २१.३२२ ; १०८. १५११५ ; ३५२ ;
 २.१.१.३६१ ; ५१. ३९५ ; २.२०.
 १५११६ ; ३.५०.४६४ ; ४.६२.४९२ ;
 ३.१.८.१७ ; १२.२३ ; २६.३२ ; ३६.४६ ;
 ४६. २१२ ; ७१.६० ; ८७.६८ ; १३२.९०
 २१ ; २.८७.११२ ; १२७. १५१२१ ; ३.
 २५१२५ २ ; ४.६९. १६१६१
 १८१९१२६ ; ११०. २१३६१२११
 १८१२१२१ ;
 ४.१.६.२०२ ; २२.२११ ; ३०.२१३ ;**

८९.२३^५; २.४५.२८^७; ६६. ७११११७
 ३.२५.३०^७;
 ५.२.११६.३१^९; ३.५८.११^७; ६८.
 ४२^९; ४.८८.४२^९;
 ६.१.१.२; २८.२८; ४५.३५; ३७;
 ७९.५४; ८०.२४२५; ८७.१३; १०२.
 २३; २.१.६।७।१११२ १०।११।१२।
 ७२; २.१.१२१; १०१११२१२३
 १३; ८०.२२।२३; ३.९.१४^९; १०.१४^९;
 ४.१३.१८^७; ३४. १०।१०।११।२१।२३;
 ५१.२०^२; ५२.२०^३; १३५.२२^३; २२^२;
 १७१. १४।१५
 २३३;
 ७.१.११.२३^५; ६२.२६^२; ७०.२६^३;
 २.८.२८^२; ३५.२१^९; ६३.२१^९; ६४.
 २२^२; ६७. ४।५।१४।१६ ११
 ३००; १०६.३११;
 ३.१.३१^७; ८८.३३^९; ४.६५. ११।१५
 ३५५;
 ८.१.४६.३३^९; ७०.३३^९; ३.१६.
 ४२^६; ३८.४३^२; ६१.४।९; ६४.४२^२;
 १०८.४४^९; ४.१.४५^२; ३२.४६^९.

नियम्य (अ.) ६.४.१३.१८^३.
 नियामक १.२.७.११^९; २.४.८३.४२^३; ४.
 १.१६५.२६^८; ६.४.१३.१८^३; ७.२.८.
 २२।२३ १३।१३
 २८२; ६७. ३००.
 नियुक्त ३.२.१.९^९; ४.४.६५.३३^३.
 नियोग २.१.४३.३१^९.
 नियोगतः (अ.) ११
 २५; १.१.४६. २६।२७; ५३.
 १३१; २.१.११^३; ४५.२२^०; ७२.२५^२;
 ३.१.२५^५; २.१.१. २७।२८ ३६^३; ४३.
 ३१^३; २.२.४.४२^३; २५.४२^८; २७.
 ४२^९; ३.१.४४^५; ३.३.१६१.१६^५; ४.
 ६७. ८।१४।१८ १७
 ७; ७.१.५८.२६^९; ८.३.
 २९.४२^९.

निर् (ज.) १.१.६७.१७^२.
 निरनुनासिक १६; ६.१.६७.२५; ७.१.१.
 २१^६.
 निरनुबन्धक १.१.१४.७५.
 निरपवाद ४.३.२५.३०^७.
 निरपवादक ४.३.१३२.३२^२; १५६.३२^७; ६.
 २.१७७.१३^९; ८.१.६८.३८^६.
 निरपेक्ष ५.३.७४.४२^४.
 निराभिवर्ष ३.१.८७.६७.
 निरभ्योः पूल्योः (पा. सू.) १.३.१०.२६^९.
 निरवासित २.४.११.४७^५.
 निरस्त (पा. श.) २३।२५
 १३.
 निरादयः क्रान्ताद्यर्थे पञ्चम्या (भा. वा.)
 २.२.१८.४१^६.
 निरादि (ग.) २.२.१८.४१^७.
 निराद्य १.१.५७.१५^०.
 निरुप्य (अ.) १.२.६४.२४^४.
 निरुक्त ३.३.१.१३^८; ४.३.६६.३१^२.
 निरुत ६.४.१.१७^२.
 निरुप्य (अ.) १.२.६४.२४^४.
 निर्ग ३.२.४८.१०^३.
 °निर्गत° २.१.३७.३१^३.
 निर्गोमती ४.१.६.२०^२.
 निर्गर्लान १.१.७.६।२^७.
 निर्ज्ञात १.१.३६.१३; २.७३.२५^२; २.१.१.
 ३६^३; ५५. ११।१२ २.६.४१^२; ११.
 ४३^४; ३.१.१. १६।१७।१८ २.११०.
 ११^८; ४.१.९३. २०।२०।२३।२३ २५^०; ५.३.
 ६७. १।१२।१७ २०
 ७; ९३.४३^८.
 निर्ज्ञातत्व ५.२.४१.३७^९; ३.९३.४३^८.
 निर्ज्ञानि ५.३.६७.४२^४.

निर्देशवैषम्य १.२.२७.२०२.

निर्देशार्थ ४.३.६६.३११२.

निर्देशोत्तरकाल २.३.१३.४१९; ३.२.८४.
१११; ३.३.१.१३९.

निर्देशोत्तरकाला ३.३.३.३३९.

निर्देश्य ४.१.१३.२५०.

निर्देश्य ३.१.८.१९; ४.३.२५. १४/१५.
३०७.

निर्देश्य्या ४.३.१३२.३२९.

निर्देश्यम् (अ.) १.२.६४.२३६.

निर्दोष ४.१.७८.२३०; ६.१.९.१६.

निर्धारण ५.३.९८.४२६.

निर्धुर ५.४.६८.४३६.

निर्भस्त्रका १.१.७२.१६८; ७.३.४७.३३७.

निर्भस्त्रिका १.१.७२.१६८; ७.३.४७.३३७.

निर्मलीकरण १.३.१.२५६; ६.१.९.१९; ४५.
३६.

निर्मान १.१.७. ६/५२७.

निर्यवमती ४.१.६.२०२.

निर्यात १.१.७. ६/५७; ३.१.१. १९.

निरुद्धित १.३.१.२५६; ३.२.१०२.१११;
११५.१२०.

निर्वक्तव्य ३.३.९५.१५२.

निर्वचन १.२.३०.२०६; ५.१.११९.३६६; ८.
४.४८.४०९.

निर्वपण १.२.६४.२३६.

निर्वर्तक १.१.५०.१२२; ४.२३.३२३; ३२६;
२.१.५८.४००; २.६.४१२; ६.३.१४.
१२६.

निर्वर्त्य (अ.) ४.१.३३.२१२; ७.३.१.४१६.

निर्वर्त्यमान ३.२.१. २/५.

निर्वाण ८.२.५०.४६५.

निर्वात १.१.७. ६/१०.

निर्वारागति (अ.) १.१.४७.११६; २.४४.२१६;
४.१.३/१५; २. १/११२; २.१.१.३७५;
२.१८.४१७; ४.२६.४७६; ६.१.७१.५०;
८५.६४; २.२.१२३; १३०.१३५; १३९.
६/१५.
१३५.

निर्विण ८.४.२६. १६/१९.

निर्वीर्यता ५.१.११९.३६६.

निर्विशेष ५.३.५५.४१२.

निर्वृत्त १.१.५०. ३/२२; २.६४.२४४; ४.४९.
३३३; २.१.१.३६३; ४.४.२०.३३०.

निर्वृत्तप्रतिपत्ति १.१.५०.१२२.

निर्वृत्ताद्यर्थ ४.२.८५.२६८.

निर्वृत्ति २/७२७; १.१.४५.१११; ११५;
५०.
१२/१२/१३/१३; ३.१४.२७३; ४.३२.
३/११; ६.१.२.३.

निर्हृत १/५.

निलिम्ब ३.१.१३८.१२.

निलीनक २.१.३५.३६८; ४.२.१०४.२१७;
२१२; २१६.

निवत् १.४.६०.३१२.

निवत ५.१.११८.३०५.

निवर्तक २/०; १.१.१.४१; ८.६०; ४६.११२;
४७.११५; ५६.११२; ३.१.२५६; ११.
७/२७२/२०; २७३; ३.२.८४.११२;
४.३.५३.३०९; ५.२.११६.३१६; ६.१.
२. २५; २/५; २.१.१२२; ४.१.६३.२३२;
७.१.७२.२६५; २.११७.३१५.

निवर्तकत्व १.१.८.६०; ४८.११७; ५.२.११६.
३६६.

निवर्तयितुम् (अ.) २-१-१०३६९; ३-२-११८.
१२९; ७-२-५९-२९८.

निवर्तिका १-३-१-२५६; ६-१-२-१.

निवर्त्य (अ.) १-२-६४-२४४; ३-२-६९-१०८;
५-१-१३-३४२; ४-१९-४३२; ६-१-६९-
४८; ३-४६-१६०; ४-१३-२८३; ८-२-
१०८-४२३.

निवात १-१-५०-१३१५; ३-१-२६-३३; ८७-
६७.

निवास ४-१-१२-२४५; २-५-२-२८२; २८३;
७-२-२८७; १२-२९०; ३-९०-३१४; १३२-
३२९.

निवास° ४-३-९०-३१४.

निवासतः (अ.) ६-३-१०९-१७४.

निवासलक्षण ४-२-१३८-३०१.

निवासविवक्षा ४-२-५२-२८२.

निवासविषयत्व ४-२-५२-२८२; २८३.

°निवृत्त ३-३-२१-१२३.

निवृत्त १-१-३-७१४; १०-६-१; १२-६-१; ४४-
१८१२२२६ १५१११२३२६ ४७
१०६ ; १०८;
४७-११५; ५१-१२८; ६१-१५९; ६२-
१६५; ७०-१२०; ७४-११०; २-१८-
२००; ३०-२०६; ३-१२-५१७; ६२-
२८८; ४-१-१८२६ ३-२१२६२७
२९२ ;
१०४-३५९;

२-२-१९-४१७; २९-४३२; ३-३२-
४५७; ४-३४-१६१९; ६९-४९४;
३-१-६७-१२१२ ५९; ९१-७२; ७५; २-
६९-१०८; १२४-१२७; ३-१४५-१६४;
४-६९-२४२५ १८८; ११०-१३७;

४-१-२७-२९३; २९३; १६५-१२१३;
३-५३-३०९; १३२-३२२; १५६-३२६;

४-२०-३३०;

५-२-४-३७४; २५-१११३ ३७५; ११८-
२०१२३ ३९९;

६-१-१७-३१६१९; ४५-१५ ३७; ६९-
१८; ४८; ७०-१५ ७७-२१ ९३-७७;

१०२-७८; १२५-८८; २२३-१७१७ १२०; २-
४९-१२८; ३-१०-१२०; १३-११५; २५-
४२; ४९-१६२; ४-२-१८९; १३-१२३;

१६-१८५; १९-१२५; १८६; २२-१९२;
१२३-२२०; १५९-२३३; १७१-१६१८ २३३;

७-१-१-२३८; ३-६११ ७७-२६८
२०; २-८-२१४; ५९-२४८; ६३-२१५;

११७-३१४; ३-४-११५ २८-३२२;
८-२-३२-४०४; ७८-४१३; ३-१२-

४२५; ३७-४३२; ३९-४७११११११४
२६; ६७-१४१४ ७४-४२२; ७९-४४५;

४-१४-४५७.

निवृत्तकलादिका १२.

निवृत्तपदार्थक २-२-६-३०१२.

निवृत्ताद्यर्थ ४-२-८५-२८८.

निवृत्ति ७; १३; १४; १-१-१०-३९; ४३; ३-
२५ ४९ ५०; ५-५४; ८-६०, ४४-१०३;
५०-१२२; २-४१-२१३; ६४-४३०; २३६;
३-१-२५६; २५९; ९-२६५; ११-२७३;
४-२-३०७; ४२-३३९;

२-२-६-४६१०१२५१२६ ४१२; ४-
२६-४७९; ३-१-३१-४८१६
४-३-१३२-१७१११२१ ६१३१३;
३२१; ३२२;

६.१.२.६; ७; ३७. ११८; ३३; ७०.
 १५; ३.३४. ७।११।१५।२१; १५२; ४.
 २२. १९।१९;
 ७.१.९६.२७२;
 ८.१.४.३६५.

निवृत्त्यर्थ १.१.३.४३; ३.१२.२७६; ६७.२११;
 ७.१.९६. ११।१४; २.४४. ४।१२; ८.१.
 १. २०।२०।२१।२३। २५।२५।२६; १।२।
 ३।४; २.८२. १७।१८; ४१५.

निश (धा.)

विनिक्षे ६.१.४५.३६.

निशब्द ६.१.१. १५.

निशान ६.१.४५.३६.

निशानीय ६.१.४५.३५; ३६.

निशामन १.३.७.२६४.

निश्चत्वारिंश ५.४.७३.४३१.

निश्चय १.४.५१.३३५; ३.३.५८.१५०; ४.१.
 ७८. २१।२२; २३२.

निश्चिग्रहण ३.३.५८.१५०.

निश्चित ५.४.७७.४१६.

निश्चितबलाधान ५.१.११७.३६४.

निश्चयर्णा २.१.३५.३८६.

निष् (धा.)

नेषति ३.१.३४.१३; २.१३५.१३१.

नेषतु ३.१.३४. १४।१९; २.१३५.
 १३१.

नेषात् ३.१.३४. १५।१९; २.१३५.
 ५।५; १३१.

निषत् ५.४.६८.४३३.

°निषाद्° (जा.) ४.१.९७.२५३; ५.४.३६.४३५.
 म. भा. श. को. ८६

निषाहकर्षू ४.२.१०४.२११; २१७.

निषिक्त २.१.१.३६६.

निष्क (परि.) ६.३.५६.१६३.

निष्कधन ५.३.५५.४१४.

निष्कर्तृ ६.१.९.११; ८.२.२५.४०३.

निष्कशब्द ५.१.२०.३१५.

निष्कादि (ग.) ५.१.२०.३१५.

निष्कान्तारीभूत १.१.७.११०.

निष्कारणम् (अ.) १९.

निष्कीर्ण २.१.१.३६१.

निष्कृत १९; ८.३.३९. २।१७; ४.१४.४५३.

निष्कंवल ५.४.३०. १४।१४.

निष्केशी ४.१.५४.२२३.

निष्कौशाग्नि १.१.४७.१३३; ५६.१३९; २.
 ४४.२१६; ४.१. ३।१४; २. ११।३२; २.१.१.

३७५; २.१८.४१७; ४.२६.४७८; ६.१.७१.
 ५०; ८५.६४; २.२.१२३; १३०.१३४;

१३९. १३५.
 ८।१५

निष्क्रमण ४.३.८६.३१५.

निष्क्रान्त १.१.६७.१७३; २.२.१८.४१७; ६.
 ३.१.१११.

निष्ठय (अ.) २.१.१.३६१.

निष्ठयर्क्य ३.१.१२३. १५।१५।१८।२०।२३

निष्ठय ४.२.१०४.२१३.

निष्ठा (पा. श.) १.१.५०.१२१; २.१८.११९
 १०; २००; ३.९. २३।२५; २३५; १०.

२२।२३; २.२.३६. २०।२०; ३।१।७
 २६८; २.२.३६. ४३७; ४३८; ३.
 १.४३. २२।२२; १०२.११३; २.८४.

७।१२।१४ ७।८ २२।२४
 १११; ११३; १०२. ११३; ३.९४.
 २।२ २५ ५।५।७।९।१२
 १५२; ६.१.२०५.११६; ११७;

४.५१:२०२; ५२. ११११११४ ; २।२।४।
 २०३ ; ७.२.२६.२८८; २८९; ३.५९. १८।१८।
 १९।१९ ; ८.२.४२. ३।३।५. ५८.४११.

निष्ठा° (पा. श.) २.२.३६.४३८; ८.२.४५.
 ३९५; ३९६.

°निष्ठा (पा. श.) १.२.२२.२०९; ३.९:
 २६४.

°निष्ठा° (पा. श.) १.३.१०.२६८.

निष्ठा च वद्यजनात् (पा. सू.) ३.१.३. १७
 ६.१.२१५.११३; ८.२.६.३६२.

निष्ठात ६.१.८.४.५७.

निष्ठादेश ८.२.६. १।५।५।७।८।९ ; ४२.४०६.

निष्ठानत्व १.१.७. १।१७; ५८; ५९; २.४.५.४.
 ४८३; ७.४.४६.३५०.

निष्ठान्त ८.२.५५.४०९.

निष्ठापर ३.१.४०. ६।६.

निष्ठायां सेटिं (पा. सू.) ६.४.५१.२०२.

निष्ठावत् ८.२.४४.४०७.

निष्ठा शीङ्स्विदिमिदिक्षिवदि ध्रुषः (पा. सू.)
 १.२.१८.१९९; २००.

निष्ठासज ३.२.१०२.११३.

निष्ठासंजा १.१.२६. १५।१७।१७ ; ३.२.१०२.
 ८।११।१३ ; ११३ .

निष्ठित ७.१.३०.२५२; ३।७८.३३४; ४.४९.
 ३४९.

निष्पन्न ३.३.१३३.१५९; ५।७।७।८
 १६०.

निष्पन्नकार्य ३.३.३३.१६०.

निष्पन्नशब्द ३.३.१३३.१५९.

निष्पान ८.४.३५.४६४.

निष्पाव १.३.१०.२६९.

निष्पीत २९; ८.३.३९. ४३३; ४.१४.४५७.

निष्पूर्व ३.३.५८. ४।४।१।१०।१२।१३।१५।
 १५०.

निष्प्रतिद्वन्द्व २.१.६९. १६।१८;
 ११७. ३.२.१०९.

निष्फल ४.२.३६.२७८.

निस्त्र (धा.)
 निस्त्रे ८.३.५८.४३३; ४.२.४५३.

निस्त्रव ८.३.५८.४३३; ४.२.४५३.

निस्त्र (उ.) २.१.१. २२।२४ ; ३.१.१२.३।८;
 २.४८.१०३; ४.२.१०४.२३३; ६.२.

१३९.१३५; ८.३.६५.४४३.

निसिणन्त ८.३.६५.४४३.

निस्त्रिंश ५.४.७३.४३३.

निस्त्रिंशाद्यर्थ २.१.१.३७४; ५.४.७३.४३९.

निहित ३; ५.४.५७.४३३.

निहिता ३; ११।१६।१७.

नीः ६.४.८२. २।२४.
 २०९.

नी (धा.) १.४.५२.३३७; ३.२.१.९०.

नयति २५।२५ ; १.१.३.४५; ४.५१.
 १३।२१।२५ ; ३३५ ; ५.२.३३७; २.३.१२.४३३;
 ३.२.१३५.१३५.

नयन्ति ३.२.८. १९.

निन्यतुः ६.४.४८.२००; ८.२.२१०.

निन्युः ६.४.४८.२००; ८.२.२१०.

नयतु ६.४.१७२.२३५.

नयेत् ३; ७.४.९२.३५९.

अनेपीत् १.२.११.१९८.

नाययति १.४.५२.३३७.

नीयते १.४.५१. ३३५ ; ६.१.१. २३

आनयति ३.१.११.२०; ३.१९.१४५;
 ६.१.४५.३४; ७.५.१; १३५.९८; ३.

३४.१५३; ७.१.३७.२५५.

-आनय १:१.१५.३९; २३.१४१५;
 ५१५; २७.८६; ६८.१७५; २.७२.२३१३;
 २१९०; ४.९३.३०१२; १०८.३५४; २.
 १.१.८११११४; ६९.२०५; २.६.८१२४;
 ११२६; २४.४२९; ४२६; ४.३४.४२२;
 ३.१.८.१८; ११.२०; १२.२५; ३.१९.
 १४५; ६.१.१.२३; ४५.३४; ७१.५१;
 १३.५.१७; २.३९.१२५; ३.३३.१९९;
 ३४.१५३; ४६.१६१; ७.१.३७.२५५;
 ८.१.४.१५१२२; २.३.३२३; ८३.५१७;
 ८४.४१७; ३.८२.४४५.
 आनीयते १.१.२३.१५; २७.६६६;
 ६५.१७९; ६८.१७५; २.७१.२५०; ४.
 १९.३२०; २.१.१.३६२; ६९.४०५; २.
 २४.४२६; २९.४३३; ३.४.४४५; ८.
 ४४७; ४.७९.४६६; ३.१.१२.२५; ४.
 २१.१७३; ६.१.१.२०१२३; २.३९.१२५;
 ४.९६.२९३.
 आनीयते २.२.२५.४२७.
 आनीयन्ते १.३.१.२५८.
 आनयिताम् १.१.२७.८६; ४८.१९८;
 ६५.१७५; २.७१.२५०; २.१.१.३६२;
 ५१.३९३; २.२९.४३३; ४.४.२१.१७३;
 ५.१.५९.३५७; ६.१.१.२०१२३; ४.९६.२९३;
 आनीयन्ताम् १.३.१.२५८; ४.१९.
 ३२०; २.२.२४.४२६; ६.१.२.
 प्रणयति १.१.१.३९.
 प्रणीयन्ते १.१.२३.८२; ३.१२.२७६;
 ६.१.५०.३९.
 विनयन्ति ५.४.६८.४३८;

नी० (धा.) : १.४.५१.३३९.
 ०नी० (धा.) : १.४.५२.३३५; ३.२.१.९४.
 नीक्षण (मृहो.) ६.१.६३.३९.
 नीचकैस् (अ.) १.१.४१.१०६; ७२.१.३४.२.
 ३.१.४३९; ५.३.७२.४३३; ६.१.१६३.
 १०४.
 नीचधुर ५.४.६८.४३८.
 नीचैःकर १.२.३०.२०७.
 नीचैर्मुख २.२.२४.४३३.
 नीचैस् (अ.) १.१.३८.१९; ४१.१००; ७२.
 १३५; २.३०.२०७; ४७.२२३; ४.२१.
 ३२३; २.१.१.३६३; २.३७६; २.११.
 ४१४; ३.४६.४६१; ३.१.८.३९.
 नीता १.४.५१.३३५.
 नीतिः १.४.१०९.३५६.
 नीत्त ७.२.१०.२२३; ४.४७.३५१.
 नीत्ता ६.३.१२४.१६६.
 नीष ४.१.१७०.२६६; ६.१.९१.७५.
 नील (व.) १; १२; १.१.५२.१२९; ४.१३.
 ३९६; २.२.६.४१९; २४.४२७; ४.१.
 ४२.२१६; २.२.२७१; ३.१५५.३२६;
 ५.१.११५.३६३; ६.१.१४७.९६.
 नीलता ६.१.१४७.९६.
 नीला १.२.६४.१११८; ६.१.१४७.९६.
 नीली ४.१.४२.१४१६१६१८१८; २.२.
 १०११०.
 नीशकुल ८.३.४१.४३४.
 नीहार ३.१.१०.२६.
 नीहारायते ३.१.१७.२६.
 नु (धा.)
 नुविता १.२.१.१९३;

आनुते १.३.२१.२८०.

न्यनुवति १.१.३.४९.

अवनुनावयिषति १.१.५९.१५६.

सु० (घा.) १.३.२१.२८०.

सु (अ.) १६; १.१.३.३९; १४.७१; ४६.

११३; ५१.१२६; २.१७.१२५; ३०.

२०६; ५०.२२६; ५३.२३१; ६४.२३५;

३.१.१५१५

२.३.१.४२; ५०.४६५;

३.२.४.९८; ११५.१११९; ११८.

१२१; ३.१५.१८१९; ४.१.१६८; २.

१७०; ९.१७१; ६९.१८०; ८२.१८३;

४.२.६६.२२०;

५.१.७.३३९; ३.५.४०३;

६.१.९४.१११२१३; ११३.६१७;

४.२२.१८९; १२१; १४२.२२५;

७.१.३७.२५६; ९६.२७१; २.८.

२८२; २६.२८९; ६७.३००; १०२.३१०;

४.३५.३२९;

८.२.६.३९१; १०८.४२३; ३.१५.

४२६; ५६.४३८.

सुक् (आ.) १.१.५६.१४०; ४.१.३२.२१४;

७.३.३७.३२३; ४.८३.३५७; १५१२१

८.२.१६.६१२१२१२४

सुक् (आ.) १.१.५६.१४०.

सुग्वचन ४.१.८७.१२१२१३; ६.३.७४.

१६९.

सुद् (आ.) २५; १.३.१११.२७३; ४.२.३०६;

६.१.५०२.१३१४१५१६१७१९१९९;

१७२.१०७; ३.७४.१०१०१११

१८०; ३.१३१५१६१७१७१७१८१९८१

१९; ७.१.५४.१७१८१९१९१२०;

३१४१७११०; ७३.१३१६१७१९९;

१२१२५१२५; ९६.७१८११११११७१

२१; ८.२.१६.३९७; ३९८.

सुद् (आ.) २.१.६०.२१२१५१७

सुद् (आ.) १.३.१११.१२७३.

सुद् (आ.) ७.१.७४.२६७.

सुदर्थ १.१.२.२३३; ६.१.१७२.१०७; ७.१.

७३.२६६.

सुद्धिधि २५.

सुद्धिधि ८.४.१.४५२.

सुद्धिषय ७.१.९६.१६१६१२०.

सुत्त ८.२.६.३९३.

सुद् (घा.)

अपनुदति ३.२.५.९८.

सुदती ८.२.६.३९५.

सुदविदोन्दब्राह्मिभ्योऽन्यतरस्याम् (पा.

सू.) ८.२.५६.४१०.

सुन्न ८.२.६.३९३.

सुम् (आ.) १०११११२; १.१.२४.१३; ३९.

२०; ४७.११५; २०१२२६; ५६.

४५; ५७.१४८; ६२.१६४; १३१४१५

७२.१२३; ३.७.२६४; ११.२७३;

४.२.३०६; ६०.३३३; ३.१.३१.

१३; ८०.१८१९१२१; २.१४१.१३३;

५.१.१२.३७१; ६.१.५.१०; ७०.१३१

१५११५; ७.१.१.२४; ५८.१५११११

१४; ५९.२६२; ६२.२६२; ६५.२६२;

७२.२६४; २६५; ७३.२६५; २१६६६

७१८११०११३१६१७१७१९; २६७; ७४.

१८१२२; २६७; १८१२०१२०; ७८.२६६;

८०. १३।१४
२६९; ८२. २१।२२
३।५।८।११।
१२।१४
; ९६. २४।२५।२६
१।२।३।७
; २. १०. १. २।३।४।५
; ३. ८६. ११।१२
; १२०. १२।१३
; ८. २. ७२. ६।७।८
; ३. ५८.
४३९; ४. २. ४५४.

नुम् १.३.११. १२।१३
; ४. २. ३०६; ८. ३. ५८.
४३३.

नुम् (आ.) २६; २. ४. ४९. ४२६; ७. १. १.
७।८
२३७; २३. २. १२; ७२. २६२; ४. ९. ३६७;
८. ४. १. ४५२.

नुमचिरतृज्वभाव ७. १. ९६. २७६.

नुमनुषक्त १. ३. ७. २६४; ३. १. ८०. ६२; ७.
१. ५९. २६९.

नुमर्थ १. ४. १३. ३१३.

नुमागम ३. १. ८०. १९।२१।२२
६२.

नुमादि ७. २. ९८. ३०६.

नुमग्रहण २१; ७. १. ७८. २६९; ८. ४. २. ४५४.

नुम्प्रतिषेध ६. १. १. ५।६।६; ५. १. १.
१०
; ९. १३।१३
; ७. १. १. २१०; ७. २. ६७
१५।१९।२२।२४
; ८. २. ६. ३६९.

नुम्प्रतिषेधार्थ ७. १. ७. २६८.

नुम्लोप १. १. ४. २०।२०।२३
५१.

नुम्वचन ७. १. ८२. २।१५
०.

नुम्विधान ७. १. ६५. २६२.

नुम्विधि १. ४. ६०. ३३३; ३. १. ८०. ६२; ७. १.
१. २३६; ५८. २६९; ३. ८६. ३३३.

नुम्विधि ७. १. २३. ३।६।८।१७
२६. २५०.

नुम्विसर्जनीयशर्व्यावाऽपि (पां. सू.)
२६; ८. ४. २. ४५३.

नुम्व्यवाय ८. ३. ५८. ४३९; ४. २. ४५३.

नुवित्वा (अ.) १. १. १. १३.

नू (धा.)

नोनूयति १. १. ४. ५३; ६. १. ८. ११७.
नोनाव १. १. ४. १५३; ६. १. ८. १७।१७.

नू (आदि.) ५. ४. ३०. ४३४.

नूतन ५. ४. ३०. ४३४.

नूतन ५. ४. ३०. ४३४.

नूत्वा (अ.) १. २. १. ११३.

नूनम् (अ.) १. २. ५८. २३०; ३. १. १६।१९
; २.
१. १. ३६५; २. ४. ३८४; ५. ७. ३२९; २.
२. ४. २५।२६
; ६. ३. १०९. १३।१४.

नृ १. १. ५१. १२५; १२७; ४. ४. ४९. ३३९; ६. १.
१७७. १३।१६।१६।१७
; ४. ३. १०२; ८. १.
१. १३।१७.

नृ ४. ४. ४९. ३३९.

नृचक्षस् २. ४. ५. ४२३.

नृ चान्यतरस्याम् (पां. सू.) ६. १. १७७.
१०९.

नृत् (धा.)

नृत्यति २. ३. ६७. ४६८.

नर्तनीषि ७. ३. ८७. ३३८.

प्रतिनर्तनीति ७. ३. ८७. ३३८.

नृति (पां. श.) ३. १. १. ४५. १२; ६. १. ६५. १३.

नृत् २. ३. ६७. ४६८.

नृत्नमनशब्द ११।१३
२६; ८. ४. १. ४५२.

नृप ५. ३. ५५. ४१३.

नृपति ६. १. १७७. १०९; ४. ३. १०२.

नृमत् ८. २. ४२. ३६६.

नृन्पे (पां. सू.) ८. ३. १२. ४२५.

नृवर्जम् (अ.) ६. १. ६५. १३.

नेदि (पां. सू.) १. १. ३. २५; ६।६; ७. २. ३.

२७६; ५. १२१६; ३७.२१९; ७३.३०६.

नेडशि कृति (पा. सू.) ७.२.८.२८३; ६७.
३००; ८.२.६.३१२.

नेट्ट १.१.५०.१३१; ५७.१३२; ४.५१.३३६
१५; ५.४.११६. १५/१७; ६.१.१३.२३.

नेदमदसोरकोः (पा. सू.) १.१.७२.१३३;
४.१३.३१७.

नेनिजत् ६.१.१.३.

नेन्द्रस्य परस्य (पा. सू.) १.४.२. १६/२०;
६.१.८५. ३१६; ७.२.८.२८३; १०७.
३१२; ३१३.

नेन्य १.१.५७.१२९.

नेनिसद्वध्नातिषु (पा. सू.) ४.१.१.१३३;
६.३.१३. २०/२२.

नेमि ३.२.१११.१३५.

नेय ५.२.९.३७६.

नेयद्वयस्थानावस्त्री (पा. सू.) १.४.३.
१६/२३; ३१२.

नेर्गदादि ८.४.१७.२५९.

नेर्विशः (पा. सू.) ३.४.६९. १८/२५; ८.२.
२६.४०८.

नेषत्वाद्यर्थः ३.१.३४.१३.

नेष्ट (य.) २.१.१.३७३; ३.२.१३५.१३५.

नेष्ट^० ६.१.९.७३.

नेष्टोद्गात् २.४.१. १३/१२.

नैकग्रहण ४.१.९३.२५१.

नैगम ३.३.१.१३३; ५.४.११९.४३३.

नैगम^० ३.३.१.१३३.

नैचक्य ४.१.१७०.२६९.

नैत्यशब्दिक ४.४.१.३३९.

नैथेय १.१.५७.१३३; १५३.

नैप्य ४.१.१७०.२६९.

नैरुक्तः ३.३.१.१३५.

नैर्देशिक १.१.६७.१७२.

नैर्देशिकि ८.२.०.६.४०८.

नैलीनक ४.२.१०४.२१७; २१९; २१८; १२.
२६१.

नैश (देश.) ४.१.१७०.२६९.

नैश्य ४.१.१७०.२६९.

नैषाद ५.४.३६.४३५.

नैषादक्ति (मा. वि.) ४.१.९७.२५३.

नैषाहकार्युक ४.२.१०४.२१७; २१७; २६८.

नैषिकक ५.१.१९.३१२.

नैष्पुस्य ८.३.४१.४३४.

नो (अ.) ३.२.११५. २५/२५; ६.१.९२.५५;
१७६.१०८; ४.१.४९.२३५; १७२.२३५;

८.२.४२.४०६; ६.२.१११.

नोद् घात्वोः (पा. सू.) १.१.४६.११९; २.
२५.२३९; ३.१.२७.३३; २.१८०.१३७;
४.१.६६.२२७; ६.१.१७४.१०५.

नोत्तरपदेऽनुदात्तादौ (पा. सू.) ६.१.२२३.
१२१.

नोदात्तस्वरितोदय^० (पा. सू.) १.२.३२.
२०३.

नोदात्तस्वरितोदयमगार्ग्यकाश्यपगालवा-
नाम् (पा. सू.) २.४.६२.४३३.

नोदात्तोपदेशस्य मान्तस्थानाचमे (पा. सू.)
३.१.३०.३९.

नोः घात्वोः (न्यास.) ४.१.६६.२२७.

नोपधाः ६.४.३.१८२.

नोपधात्थफान्ताद्वा (पा. सू.) १.२.२२.२०९.

नोपधायाः (पा. सू.) १.१.४७.११५; ११६; २.
२८. १६/२०/२१; ६.१.१३.२३; ७.१.

१२.२५^३; ७३.२६^६; ८.२.१.३३^६.

नौ १.१.१. २२।२२।२३।२३।२४।२४ ; २.२५.
२३^५; ४.२.३१^१; २.३.१७.४५^०; ४.१.
७८.२३^३; ६.१.४५.३७^७; २२३.१२^४;
२.१७७.१३^४.

नावया (वै. श.) ७.१.३९.२५^७.

नौका ३^१.

नौकुल १.४.२.३१^१.

नौग्रहण २^१.

नौत्रात २^२.

न्द्र ६.१.३.१^१.

न्द्रादि ६.१.३.१^१.

न्यग्रोध (वन.) १.१.५३. २०।२१।२२ ; २.१.
१. ७।८ ; २.२९. १२।१३।१८।२३।२४ ;
१।२।३।४।५।६।७।८।९।१०।११।१२।१३।१४।१५।१६।१७।१८।१९।२०।२१।२२।२३।२४।२५।२६।२७।२८।२९।३०।३१।३२।३३।३४।३५।३६।३७।३८।३९।४०।४१।४२।४३।४४।४५।४६।४७।४८।४९।५०।५१।५२।५३।५४।५५।५६।५७।५८।५९।६०।६१।६२।६३।६४।६५।६६।६७।६८।६९।७०।७१।७२।७३।७४।७५।७६।७७।७८।७९।८०।८१।८२।८३।८४।८५।८६।८७।८८।८९।९०।९१।९२।९३।९४।९५।९६।९७।९८।९९।१००।

न्यग्रोध (वन.) १.१.६८. १^१७^७; २.६४.
२३^३; २.१.१.३७^२; २.२९. ४३^१;
१।१ ; ४३^३; ४३^३; ४३^३; ४.१२. २७^२;
४^३६.

न्यग्रोध (वन.) २.१.१.३७^२; २.२४.
४^३६.

न्यग्रोधक (वन.) ५.३.७२. २३^३३^३.

न्यग्रोधत्व २.२.२९. ४३^३२.

न्यग्रोधप्रयोग २.२.२९. १६।२०.
४३^३३.

न्यग्रोधबुद्धि १.१.५६. १३^३७.

न्यग्रोधमूल ७.३.१.३३^७.

न्यग्रोधशब्द १.२.६४. २३^३२; २.२.२९. ४३^३१;
४^३२; ४३^३३; ४३^३४; ७.३.१.३३^७.

न्यग्रोधतहाय २.२.२९. ४३^३२.

न्यग्रोधार्थ १.२.६४. २३^३१; २.२.२९. १८।१९।
२०.

न्यक्तु (पशु.) १.२.७३. २५^५.

न्यच् (प्र.) १.२.३२. २०^०१; ३.३.२६^३३; २.२;
२९. ४३^३३; ६.२.५२. १२^०१; ७.३.१.
३५^७.

न्यस्त ५.१.११९. ३६६.

न्याय ३.१.१. १^१२; १०६. ८४; ४.६७. १७^३३;
४.२.१२९. २१^११; ५.१.७६. ३५^७७; ६.१.
२०. २६; ७.४.२४. ३५^१९.

न्यायसिद्ध ५.१.१९. ३३^३३; ३.५. ४१^५५; ५५.
४१^५५.

न्याय्य १११।१८ ; १० ४।५ २१ ; १ ; २०; ३१; १.१.१. ४२; ४.
५२; ४४. १०७; २.६४. १८।१८।२१।२१ ;
२४१ ; २४४; ३.९. २२।२३।२३ ; ११०.
१२।१५ ; २७३; ४.४२. ३३^३१; ३३२; १०१०.
३५०;

२.३.१. ४३^३३; ४३०; ४३२; ५. ४१^५५;
४.८५. ५२^१३;
३.१.७. १३^१३; २६. ३५^३५; ८७. ६९; ९४.
३५ ; १३७. १२; २.१०२. १३^१४; ११०.
११६; १२०. १२^२२; १२३. ११।१३ ; ३.
१४२. १६^७७; ४. ८२. १८^३३;

४.१.३. १५।१७।२० ; १२
१६ ; १८. ५।५ ; ३.३९. १५।१७ ; ४.९.
३२^३३;
५.६. ५९. ३५^५५;
६.१.७. १२^२२; ६५. ३१^११; ३.३५. १५^५४;

४.२२. २६।२६ ;
७.२.१०. १३।१५ ;
८.३. ४३. ४३^५५.
न्याय्य ४.२.१२९. २१^६.
न्याय्यविकरण १.३.१. २५^५९.

न्याय्या २.१.१.३६४; ३.२.१०२.५१९; १२३.
१२३; ५.२.४८. १६१८३०१२२

न्यास (पा. श.) २६; ३५; १.१.११.६६;
३७.९४; ४७.११५; ५०. २५२९; ५७.
१०११०; ६२.१६५; ६५.१७०; ६९.१८०;
२.२७.२०३; ३.१०.२६९; ४.१४.३५९;
६०.३४३;

३.१.३. १११२२; ९.२०; ८३.६४; ८७.
६८; ६८; ९१.७४; २.१३९. १२१९६

२०.१२६; ४.८२.१८४; १०३.१२६;
४.१.१५८.२६४; ३.४.३०३;

५.३.५.४०३;
६.१.१३.२९; २२; २३; ६९.४८; १०२.

२४; १६२. १३१२४; १७४.११४; ३.३४.

१५९; ४.१.१७८; ४२.११९; ५५.२०३;

७.१.३.२४२; १२.२४५; २५.२५०;

२७.२५५; ३६.२५२; ५४.२५९; २६०;

९६.२७३; ३.५०.३२६; ८३.३३५;

८.२.६.३६९; ११११५; १६.३६८;

८०.४१२; ३.१२.४२५; ३४.४३०; ७.

२.४५४.

न्युज ७.३.६१. ५१८११०
३३२

न्यून १.१.७२.१८८; ४.१३.३१६; ५.२.४

१०११७
३८३; ३.५५. ७१७१९

न्यूनता ५.३.५५. ११११३
४१६.

न्यावत् ६.१.९४.७५.

नै ६.१.९४. १२१५
७५.

प

प

पच्

प ६१.१३.२१.

°प १.१.८.६०.

पकार ^{२११२२}२६; ^{२४.५६.४८}२८; ^{३.१.३.६}३; ^{३४.२०१२४}३४; ^{४५}४५; ^{३.१.७.१५४}१५४; ^{४.१.}४.१.
१०.२०३.

पकारलोप १.१.२०.७६; ^{६.४.१४.१८}१८; ^{१२४.}१२४.

पकव्य ३.१.९६.२७; ^{११४.२५}११४.२५; ^{६.१.१३.२३}२३.

पकम् (अ.) ^{६.४.१२०.२१८}२१८.

पकृ १.३.१.२५५; ^{३.१.९४.७८}७८; ^{८०}८०; ^{६.१.}६.१.
१३.२३; ^{४.१२०.२१८}२१८; ^{७.१.९६.२७}२७.

पकृत्वा (अ.) ^{३.४.२६.१७४}१७४; ^{१७५}१७५.

पकृ ६.४.१२०.२१८.

पकृत्वा ^{१३}१३; ^{६.४.१२०.२१८}२१८.

पकृत्वाचित १.१.७२.१८७.

पक्ष १.१.७.५८; ^{१०.६४}१०.६४; ^{११.६८}११.६८; ^{४९.११९}४९.११९;

^{५१.१२६}५१.१२६; ^{५९.१५७}५९.१५७; ^{२.१.१९२}२.१.१९२; ^{६४.}६४.

^{१५१११२३}१५१११२३; ^{१९}१९; ^{१८}१८; ^{२३}२३; ^{२४}२४;

^{१९}१९; ^{२२१२३२८२८}२२१२३२८२८; ^{२५६}२५६; ^{१०.}१०.

^{२७१}२७१; ^{१२.२७६}१२.२७६; ^{४.८०.३४५}४.८०.३४५; ^{२.१.}२.१.

^{१.३६४}१.३६४; ^{३६५}३६५; ^{३६७}३६७; ^{५१.३९५}५१.३९५; ^{३९६}३९६;

^{६९.४३३}६९.४३३; ^{३.१.४३०}३.१.४३०; ^{४६.४३३}४६.४३३; ^{४.}४.

^{६२.४९२}६२.४९२; ^{३.१.७.१४}३.१.७.१४; ^{३१.४०६}३१.४०६; ^{४.१.}४.१.

^{५५.२२४}५५.२२४; ^{७८.२३०}७८.२३०; ^{८२.२३४}८२.२३४; ^{९३.}९३.

^{२३७}२३७; ^{२४८}२४८; ^{२३९}२३९; ^{५.२.२५.३७५}५.२.२५.३७५; ^{३.}३.

^{५५.४९५}५५.४९५; ^{४.११६.१११}४.११६.१११; ^{६.१.९.१६}६.१.९.१६;

म. भा. श. को. ८७

^{६१.१४}६१.१४; ^{१०३.१२}१०३.१२; ^{१३५.९३}१३५.९३; ^{३.३४.}३.३४.
^{१५३}१५३; ^{१५३}१५३; ^{८.३.१५.४२६}८.३.१५.४२६; ^{३७.४३१}३७.४३१.

पञ्चति ५.२.२५.३७५.

पक्षवत् १.३.१.२५५; ^{२.१.६०.६१}२.१.६०.६१.

पक्षात्ति: (पा. सू.) ^{४.१.२७.२१३}४.१.२७.२१३.

पक्षान्तर ^{१२}१२; ^{३.१.६७.५८}३.१.६७.५८.

पक्षिमत्स्यभृगान् हन्ति (पा. सू.) १.१.
^{६८.१७७}६८.१७७.

पक्ष्यत् २.२.११.४१४; ^{३.२.१२७.१२९}३.२.१२७.१२९; ^{३.}३.
^{१४.१४३}१४.१४३.

पक्ष्यमाण २.२.११.४१४; ^{३.२.१२७.१२९}३.२.१२७.१२९; ^{३.}३.
^{१४.१४३}१४.१४३.

पक्षि २.३.१.१६१६; ^{४.३.२२.३०३}४.३.२२.३०३; ^{८.१.}८.१.
^{१५११५}१५११५.
^{१.३६३}१.३६३.

पच् (धा.) ^{३.२.१७८.१३५}३.२.१७८.१३५; ^{६.४.१२०.}६.४.१२०.
^{२१९.}२१९.

पचति १.१.७.५९; ^{५६.१३६}५६.१३६; ^{६७.}६७.

^{१३}१३; ^{१७३}१७३; ^{२.३९.२११}२.३९.२११; ^{६४.२३५}६४.२३५

^{१६}१६; ^{१३१४}१३१४; ^{३.१.७७१८१२३}३.१.७७१८१२३;

^{६१३१२६}६१३१२६; ^{११९१२७}११९१२७; ^{४.१.३०३}४.१.३०३;

^{२३.}२३. ^{१९१२३३३३}१९१२३३३३; ^{४९.१४१६१७१}४९.१४१६१७१

^{१८}१८; ^{१०८.३५३}१०८.३५३; ^{२१२११५}२१२११५; ^{१०९.}१०९.

^{३५५}३५५; ^{२.१.१.}२.१.१. ^{३६७११४}३६७११४; ^{३.१.}३.१.

^{४०}४०; ^{४६.४६२}४६.४६२; ^{६५.४६६}६५.४६६; ^{३.१.३.}३.१.३.

^{१८२१}१८२१; ^{२२.२८}२२.२८; ^{२६.३२}२६.३२; ^{३३.१७}३३.१७;

^{६७.५७}६७.५७; ^{५९}५९; ^{८७.५११३}८७.५११३; ^{६६}६६; ^{९१.७७}९१.७७;

१२ ; ३१.१९.१८१९ ; ४०.३७ ; ४८ ;
 १४.७८ ; १३५.१३ ; ३.१८.१३९ ; ६४.
 १२१.२१९ ; ७.२.१०.२८९ ; २८५ ; ६३.
 २१३.

पचाद्यनुक्रमण ३१.१३४.१५.

पचि (पा. शा.) १४.२३.३०१२४ ; ३३५ ; ४९.
 १७१८ ; ३३२ ; ३१.२६.३२ ; २.१७८.१३५ ;
 ३.१०८.१५९.

पचि° (प. शा.) ७.२.१०.२३५.

°पचि (पा. शा.) ३१.८७.६१.

पचिप्रत्यय ३४.२६.७७५.

पचेलिम ३१.१५.८१.

पच्यर्थ ३१.२६.३३.

पच्यशब्द १.३.१.१५१९ ; ६४.१३०.२३९.

पञ्चक २.३.१८.६१३११११ ; ४.१.३६.
 २१२ ; ५.१.३७.३५० ; ४७.३५१ ; ५८.
 ३५२ ; ३५३.

पञ्चकपाल २.४.१.४७३ ; ४.१.८८.११११११
 ११११८ ; ११४ ; २४०.

पञ्चकपालशब्द २.४.१.४७३.

पञ्चकपाली ४.१.८८.२३९ ; २४०.

पञ्चकमासिक ५.४.११६.४१२.

पञ्चकल्प ४.२.६०.२८२.

पञ्चकारुकी १.१.४८.११८.

पञ्चकुमारि २.१.५१.३३३ ; ३१५.

पञ्चकुमारीप्रिय १.२.४८.२३३.

पञ्चकृत्वस्व (अ.) ५.४.१९.३०१२०१२०१
 २० ; ४३३ ; ८.३.४३.४३९ ; ४३५.

पञ्चक्रीडी ७.१.९६.२७३.

पञ्चखट्ट २.४.३०.४८० ; ४.१.३.२६१.

पञ्चखट्टा २.१.५१.३६६ ; ४.३०.४८०.

पञ्चगर्ग २.४.६२.४३१.

पञ्चगर्गमय ४.१.८८.२३९.

पञ्चगर्गरूप्य ४.१.८८.२३९.

पञ्चगव १.४.१.३३९ ; २.१.२३.३८३ ; ५१.

३६५ ; ४.३०.४८० ; ५.१.६८.४३८.

पञ्चगवप्रिय २.१.१.३७३ ; ५१.३१५ ; ३६६.

पञ्चगार्ग्य २.४.६२.४३१ ; ४३१.

पञ्चगु १.२.४४.२१६ ; २.१.५१.३१६ ; ५२.

१४.३६२.

पञ्चगोणि १.२.५०.२३६.

पञ्चग्रामी २.१.५१.३६६ ; ३६६.

पञ्चजन ५.१.९.३३०.

पञ्चजनीन ५.१.९.३३०.

पञ्चजननीय ५.१.९.३३०.

पञ्चतक्ष २.४.३०.४८०.

पञ्चतक्षी २.४.३०.४८०.

पञ्चत्रपु ७.१.७३.२६५ ; २६६.

पञ्चथ ५.२.५१.३८२.

पञ्चदश ५.१.५८.३५४ ; २.३७.३७८.

पञ्चदशारात्र ३.३.१३६.३६२ ; ४.२.२१.२१

पञ्चदशाद्यर्थ ५.१.५८.३५४.

पञ्चदशिन ५.२.३७.३७८.

पञ्चधीवन् ४.१.३६.२१५.

पञ्चन् (सं. वा.) १५ ; ३६ ; १.१.५८.११

२३ ; ६२.१६३ ; ७२.१८७ ; २.४४.२१

४८.२३३ ; ४.१३.३६६ ; २.१.५१.३१

२.२४.४३३ ; ११११३ ; ४.६२.४१० ; ४३

३.१.२६.२२२ ; ४.१.३.१९९ ; २५

३३.२१२; ३६. ८१०।२२; ८८. २१५।
 १३ ११४ २१२१ २६
 ; २४०; ५.१.९. ३४०; २८.३२८;
 ३७.३५०; ४७.३५१; ५८.३५२; ५९.
 २२।२२ ३५६; २.४२.३६२; ४८.३६२; ६४.
 ३६३; ४.१९.४३२; ४३३; ७.१.९६.
 २७५
 २७३; ८.२.२. ३८७.

पञ्चनख १५.

पञ्चनद (दे.) ४.१.८८.२३९.
 पञ्चपट्ट १.१.५८.१५५; ४.१.३६.२१२.
 पञ्चपत्र २.३.१८.४५२.
 पञ्चपात्र २.४.३०.४८०.
 पञ्चपूली २.१.५१.३९३; ३.५५; ४.१.४७.२।
 १९।१९।१९।१९ ; ४६०.

पञ्चम १.१.९.६९; ४.१.१०५; ४.१.३६.२१५;
 १३२.३६२; ६.३.५.१५३; ७.२.५९.२६८.

पञ्चमजातीया ६.३.४२.१५७.
 पञ्चमदेशीया ६.३.४२.१५३.
 पञ्चमवृन्दाारिका ६.३.४२.१५७.
 पञ्चमात्र ५.२.३७.३७८.

पञ्चमी (पा. श.) १.१.२७. २२।२४ ८८;
 ५१.१२८; ५७. १०।१३।१५ १११
 १२ ; ६७. ५।१४।१५।२।२४ १।५।१०
 ; २.१.१११; ३.६०.२६५; २७; ७८. २९३
 २२ ; ४.९३. १०।१२ १।१०।
 १२।१५ ; २.३.४०८; १८.४१७; ३.८.
 २१ १०।१२।२१। २३ १।१७
 ४४५; २८. १५५ ; ३२.४५६;
 १।७।८।८।८।१२।१८ ; ३५. २१।२१
 ४५७ ; ४.
 ८३.४९८; ४९९; ३.१.२. ६।६।१० ; ७.
 २४ ; ३३. २।४ ; ६७. ३३२४ ; ४.१.६०.
 ८।१०
 २२५; ८३.२३५; ८८.२३९; ४.८२.

३३४; ५.१.२३. ६।७ २८.३४८; २.४९.
 ५।६ १।४ ११।१२
 ३८४; ३.१०.४०४; ४.११६. ४४२; ६.
 १.२. २३ ६९. १२; ७७.५१; ८४. ३।३।
 ४ ; १३५.१३; १८६.१३२; २०५.११७;
 ३.२.११२; २५.११७; ३४.२।३; ४२.
 १५७; ४.१. १४।१५ २२.१९०; ४९.
 २२।२४ २०१; १०१.२१३; १०४.२१५; ७.१.
 ३.२४२; ६८.२६१; ७२. ८।१३।१५ २०.
 २७२; २.३. २८०; ३७.२६४; ८२.
 २०।२२ ३०३; १०१.३११; ३.१०. ३।५।५।७
 ५०.३६३; ८.३.३२.४२६; ४.४७. ७।८।
 ११।१२

पञ्चमी (पा. श.) १.१.६७.१७३; १७६;
 २.३.८. १९।१९ ६.१.६४.५९.

पञ्चमीग्रहण २.१.१२. ८।१।११ ३८०; ३.३२.४५६;
 ४५७.

पञ्चमीग्रहणसामर्थ्य २.१.१२. ३८३.
 पञ्चमीनिर्दिष्ट १.१.५७.११६; ६७. २।३।४
 ३.१२. ७।११ ३.१.१ २; २. २३; ६.
 १.७७.५१; ८४.५६; ३.२५.११६; ७.२.
 ३५.२९१; ८२.३०३; ३.५०. १५।१९
 २.४२.४०६.

पञ्चमीनिर्देश १.१.६७.१७३; १७४; ३.१.
 १.२३; ४.४.८२.३३४; ५.२.४५.३८१
 ३ ; ८.२.१.३८५.

पञ्चमीप्रकरण ६.३.२.११२.
 पञ्चमीप्रतिषेध २.४.८३.४९९.

पञ्चमी भयेन (पा. सू.) २.१.१.३६०.
 पञ्चमीविधान २.३.२८.४५५; ३५.४५७.

पटुकल्पतर ५.३.६८.२२२.

पटुका ५.३.७४.२२१.

पटुगुप्त २.२.३६.४३८.

पटुचरी ६.३.३५.१५४.

पटुजातीया ६.३.३५.१५४.

पटुतम २.१.६९.४०३; ५.३.६८.२२२; ७२.
४२३; ४.४.४३३.

पटुतमक ५.३.७२.४२३.

पटुतर २.१.६९.४०३; ५.३.५७.४३७; ६८.
४२२; ७२.४२३; ४.४.४३३.

पटुतरक ५.३.७२.४२३.

पटुता ६.३.३५.१५५.

पटुत्व ६.३.३५.१५५.

पटुपटु ८.१.११.३६८.

पटुपट्टी ८.१.११.३६८.

पटुभार्य ६.३.३४.१५१; ४२.१५२.

पटुसृष्टभार्य ६.३.३४.१५३.

पटुशब्द ६.३.३४.१५३.

पटुिका ६.३.४२.१५६.

पटुितमा ६.३.४२.१५६.

पटुितरा ६.३.४२.१५६.

पटुी १.१.५७.१२४; १२५; १२६; १२७; २.
६८.२१९; ४.१.३६.२१५; ६.३.३४.
१५१; ३५.१५७; ७.३.१११.३४१.

पटुी २.२.२९.४३१; ६.३.३४.१५३.

पटुीसृष्टभार्य ६.३.३४.१५३.

पटु (धा.)

पठलि १५; १११२१३; १.१.३.१६;
२३.२९; ३४.९३; ३९.९७; ५१.१२७;

२.२६.२०२; ५८.२२९; ३.१.२५३;
७१५; ७.२६४; ४.२.३०७; १४.
३२६; ८.३.३५७; २.१.१.३६७; ३७३;
१८.३६९; २.३.४०५; १९.४१७; ३.७.
२७०; ४.३२.४८१; ६९.४२४; ३.१.१.
६; ३.१८; १८२२; ७.१५; ९.२०; २.२.
२०; २६.३१; ३०.३५; ३२.२१; ४०.
४६; ४३.४९; ४४.५१; ४६.५३; ४७.
५६; ५२; ७८.६१; ८३.६२; ११.७२;
१३.७७; २.६९.१८; ८४.१११; १२४.
१२६; १२७; १२९; १४६.१३३;
३.३.१३१; १०.१२१; ५८.१५०; १३१.
१६८; ४.६९.१६०; ७७.१२१; ४.१.१.
१२१; १४.२०५; १७७.२७०; २.३८.
२७३; ५९.२६११; १२.२१०; ३.२५.
३०७; १४०.३२३; ५.१.२०.३२३; १२०.
३६९; १२१.३२१; १२२.३७०; ३.६८.
२२१; ४.५७.४३७; ११३.४११; ६.१.
१.१; १६.२२; ११.७२; १३५.९२; १५८.
९१; १७२.१८७; २०४.११०; २.१३९.
१३५; ३.११६.१६२; ४.३.१२१; २.२.
११३; १३५.२२२; १७१.२३३; ७.१.१.
२६८; २७.२५१; ३३.२५२; ४०.२५७;
७३.२६६; ९०.२७२; २.३.२७९; १४.
२६६; ११७.३१५; ३.८.३१२; ४.८३.
३५७; ८.१.१.३६१; ५६.३७६; २.१.
३६३; २१.३२९; ३८.४०४; ५८.४१४;
१०६.४२३; ३.४१.४३५; ११०.४२६;
४.१.१६१७.७
४.१.४५२.

पठल: ६.१.२८६.११२.

पठलि २२; १०; १६१२; ६; १.१.

३.४६; २०.३३; ४७.११५; ५६.१३६;
 २.२२.२०९; ३.६७.२१७; २.१.६९.४०४;
 ३.१.३८.२६; ४.८.५५; ८९.७०; २.५६.
 १०५; १७८.३३५; ४.१.७४.२६८;
 ७९.२३३; ८७.२३३; ९३.२१८; ३.
 १५५.३२५; ५.१.११९.३६६; ६.१.९१.
 ३१; ९५.७६; २.१७५.१३३; ३.४३.
 १५९; ४.४७.११९; १५५.२३०.

पपाठ १.१.२१.७३; ६.१.१.१
 १२।१५।१७

पठितव्यति १.१.११.६६; २.४५.२१८;
 ३.१.२५७; ४.२.३०५; ४.१.३.
 १५।१६; ९३.२१७; ३.१३२.३२९; ५.
 ३.६८.४२९; ६.१.१५८.९३; ३.३४.१५०;
 १.५२; ४.४२.११७; १६८; ७.२.४४.
 २९५.

पठतु १.४.२.३०९; ३.४.७७.१८२;
 ८५.१८९; ५.२.९७.३९५.

पठेत् ५.२.९७.३९५.

पठ्यते २५।२६; २६; १.१.४४.
 २६; १०५; ४७.११५; २.१.१.३७३; २.६.
 १३।१३।१३; २९.४३०; ३.९.१५।१५;
 ३३; ३.१.६७.५८; ५९; ४.१.७४.
 ४४; ७५.२२३; ११२.२५५; २.३८.
 २७२; ४५.२८०; ३.१३१.३२०; १३६.
 ३२३; ५.१.२.३३३; २.४.३७२; ५९.
 ३८६; ४.७.४३१; ६.३.९.१२६; ७.१.
 ९६.२७।११; २.४४.२१०; ३.४.३।९;
 ८.३१९; ८.३.३८.१५।१६।१८; ८८.
 ४४३; ११०.४४९.

पठ्येते ५.२.४.३७२.

पठ्यन्ते १.१.१. १६।१६।१७।१७।१८;
 १४

३४.१२; ९३; ३.१.८।१०.१।११३;
 २५९; २.
 १.५९.४००; ३.१.१२.२६।२२; ३३.
 ४।४।५।५; ३३.१४; ४.१.८३२३५;
 १०४.२५३; ५.१.१.३३५; ६.३.३५.
 ६।७; ७.१.५९.२६१; ८.३.३८.४१०.

पठ्येत ४.१.१८.२१०; १५३.२६५;

७.३.४.३१९.

पठ्येरन् १.१.३७.९३; ३.१.१२.३३;

७.१.५९.२६२.

पिपठिषति १.१.६.५६; ५८. ७।७।२।३।
 १५३

अपिपठिषति ७.२.३.२३०; २६१.

व्यतिपठति १.३.१५.२३८.

पठत् १.३.१.२५३; ३.२.१२.१२७.

पठिषिया १.३.१.२५५.

पठिते २६; ६; १९; १.१.३.४५; २७.६७;
 ५६.१३७; २.१.१९३; ३.७२.२६२;
 २.१.६९.४०४; ४०५; २.१.४.४१५; १८.
 ४१५; ४.१.७८.२३०; ५.१.११५.३६९;
 ६.१.५.१९; १३.२३; ६८.४६; ३.३४.
 १३।१४; १५२; ७.१.८२.२७६; ३.१.
 ३१६; ४.६१.३५४; ८.२.६.३९३; ३८.
 ४०६.

पठितत्व १.१.३४.१२.

पठितव्य २५; ३०; १.१.१.३३६; ५८.१५४;
 ५९.१५७; ६५.१७१; ३.१.२७३; ४.१.
 २१६; ११०.३५८; २.२.१९.४१५; २९.
 ४३३; ३.१.८.२७; १.३.२४; १०९.८४;
 ४.१.१८.२१०; ७.४.२२८; २.१२.४.
 २१९; ३.१३१.३२५; ५.१.२.३३८; ९६.

३६१; ६२१७२५; ६४४३; ६५४६;
८१५१३७७.

पाठितव्या १४२३०६.

पाठिता २१६९४०४; ४०५; ७३५०.
३२८.

पाठितुम् (अ.) १३१११२६१२१; ३११२.
३३; ७३४३१९; ५०३२८.

पदशब्द १३१२५५.

पाणितव्य ६२४२१२६.

पाण्डक ६११०३११२७.

पाण्डित १२५८२३१.

पाण्य ५३८३४२५; ७३५०३२८; ३२९; ६३५१५५.

पाण्यकम्बल ६२४२५११२१४१२६.

पाण्यगव ६२४२१२६.

पाण्यहास्तिन् ६२४२१२६.

पत् (धा.)

पतति १४२३३३२३; ३२४; २४१२२३२६; ३१०७००; २१२३१२४.

पतन्ति ६११४०१६.

पतसि ३२१०३१२४.

पतिष्यति ३१३१४०.

पत्यते ३२१२३१२३.

पितृमते ३१०१४२५.

निपतति १२२०२०३; २२३४१२१२२; ४३७; ५१५९३५५.

निपातयामि ३११२२२०.

निपात्यते ३१०१५१४; १४२३; २१३६; २५१७१९; ११४८६; १२३०५; ८३; १२९०२११३; २२६१०९; ५८१०६; ५९०१२३; १०९१५६;

म. गा. रा. को. द्द

११७, ३१०११५३; ४२६१७४;
४१३२२१४; २३६१३१७१९;

३२३२०१२२; ३०५; ४८२३३२; ५१५९३५५; २६३७३; ३७३; १०८१०११११३१३१५

१४११३३७४; २३३७५७३० ३२७; ८४२१६३८९;

९२३२६; ३६०; १२६४००; ३१७०३०६; २२३१५६१०११२१३१५५.

१६१८१९१२१; ३१४०९; ३२६१८; ६११२११२१५; २७२६२०;

३६१७१८२१२३; १५०९५; २०७१४१६१७

३३३५४९; ८६१६१८; ४५२३३४; १७१२३३; १७४२३४

११२२२१०१११३; ७२२१२८; २७२०६; २६०; ३०२९०;

४६५३५४; १७१०१३१३; ८११५३७५; ३५५; ८११५३७५; ३९१४४८.

निपात्यते ४२३६२७५; ५३३५४०९; ६११२१६; ३६३०; ३३३५४९.

निपात्यन्ते ५१५९३५५; ४३६४३५.

पतङ्ग (घा.) १३२०२७६.

पतनक्रिया ६११४०१६.

पतयालु ४१७१२३०.

पतयालु ४१७१२३३.

पताति (वै. श.) ७१३२४३.

पतापत्र ६११२१३; ७४५८३५२.

पति ३६६; १४३२३३०; ४१९२१७; ३४२१४; २१३२७३; ६१११२८६;

७१३२४४; ६२४३; ३११९३४२; ८२३३७३.

पति (पा. श.) ३.२.१७१.१३५.
 पति (पा. श.) ६.१.१२.१७.
 पति (साधितः) ६.१.१३. ३।१२।११।२१ ;
 ११२. २५।२५ ; ८५ ; १५७.१७ ; ७.३.
 ११९.३४२.
 पति ६.१.१३.२०.
 पतिम्नी ३.२.५२. ६।७।८।९।११।१२।१२.
 पति २.६ ; २३।२६ ; १.४.२४. १०।१०।११।
 १५।१८।१८ ; २.४.८.४७६.
 पतितलक्षण ३.२.१२३.१२२.
 पतिमत् ८.२.१५.३९६.
 पतिमती ४.१.३२.२१३.
 पतिलोक ३.२.८. ७।८. ६६.
 पतिवत् ४.१.३२.२१४.
 पतिवत् ४.१.३२.२१५ ; २१४.
 पतिवती ४.१.३२.२१४.
 पतिवती ४.१.३२.२१४.
 पतिशब्द १.४.९.३१५ ; ४.१.३३. ११।२२।
 २२.
 पत्काषिन् १.१.७२. १५।१६ ; ३.१.४८.५५.
 पत्नी ३.१.१३.१३ ; ७८.६१ ; ४.१.३३.२१४
 १३।१३।१४ ; ७ ३.१०७.३१४.
 पत्न्यादिः (वै. श.) ८.२.१०७.४२२.
 पत्नीसंयाज (य. वि.) ४.१.३३.२११ ; ४.
 ९०.३३४.
 पत्यन्त ४.१.३४.२१५ ; ५.१.१२१.३३० ; ६.
 १.१३.२०.
 पत्यन्तपुरोहितादिभ्यो यक् (पा. सू.) ५.
 १.१२१.३३०.
 पत्यादि (ग.) ८.२.७०.४१२.

पत्यादि ६.१.१३.२०.
 पत्र ४.३.१२०.३१८.
 पत्रपूर्वादिञ् (पा. सू.) ४.२.१०४.२१६.
 पथिन् १.१.३.१३ ; ४९.११२ ; ५६.१३३ ; ७२.
 १२२ ; १२७ ; २.२८.२०६ ; ३.२.२६० ;
 २५. १३।१४।१४ ; ४.२.३. १६।२१ ; ३२४ ;
 ५१. ३३४ ; २.१.१. ३६३ ; ५८.४०० ; ३.
 १२. १४।१६।१६ ; १८. ११।११ ; ४.३०.
 ४२० ; ४.२.६०.२१५ ; १२९.२१९ ; ५.१.७६.
 १३।१४ ; ३.४५.४११ ; ६.३.१४.११६ ; ४.
 १७२.२३५ ; ७.१.१.२३६ ; २.८४. ३०४.
 पथिन् १.१.६३.१६६ ; ३.१०.२७० ; ४.२.
 १२९.२१९ ; ७.१.१.२३६ ; २.८४.३०४.
 पथिन् १.३.२५.२१२ ; ५.१.७६.३५३.
 पथिन् १.१.७२.१२७.
 पथिभ्रिय १.१.६३.१६६ ; ६.४.२०४. ११६.
 पथिमथोः सर्वनामस्थाने (पा. सू.) १.१.
 ६३.१६६ ; ६.१.२०४. ११६.
 पथिशब्द ७.१.१.२३६.
 पथी ७.१.१.२३६.
 पद् (धा.)
 पद्यति १.२.६४.२१७.
 पद्यते ३.१.६७.५९ ; ४.१.४.२०१ ;
 ८३.२३५ ; २.४५.२१६ ; ६.१.१६.२४.
 पद्यन्ते ३.१.७.१५ ; ३२. २।५ ; २.१४६.
 १३३ ; ६.१.६.११.
 पद्येरन् ई.
 आपद्यते ४.२.६०.३११ ; ८४.३१३ ;
 ८.२.१८.३९८.

उत्पादयति ४.१.९३.२५१; २.५५.
२८१.

उत्पादयेत् ४.१.९३.२५१.

उत्पद्यते १.२.५५.२१८; ३.१.२५७;
५६.२८२; २.१.५१.३१५; ६९.५०५;
४.६२.२२१; ३.१.१२.२३; ९५.३८३;
४.१.१.११५; १६८.२६३; २६९; ५.१.
२८.३२८; १२०.३६५; २.९५.३६२; ३.
५५.५३; ६.१.९९.७७; २.१३९.१३६;
८.१.५.३६६; ७१.३८२.

उत्पद्यन्ते १.२.५५.२१९; ३.१.२५५;
४.२१.३२२; २.४.८२.१११; ३.१.६५.
५८; ५.१.११९.३६६; ३६७.

उत्पत्स्यते २.४.३२.५१९;

उत्पद्यताम् २.१.५१.५१५; ५.३.५५.
५१६.

उत्पाद्यते ५.१.११६.३६५; ११७.
३६५.

उपपद्यते १७१२६ २१८
१११; १२२;

१.१.३.५८; २६.७५; ५५.१०३;
५६.१३७; ६२.१६३; ६९.१८०; ७३.
१८९; २.३१.२०८; ५५.१११९; ५१.
२२७; ६५.१११७२०; २५५; ४.३.३१२;
३१३; २३.३२१; २५.३२७; ११०.
२०२३

२.२.२५.१५१७२१ २५१९११
५२५; ५२६

२५; २९.५३३; ५३३; ३.९.५३७; ५३८;
३.१.१.१२; ८.१२; १९.२६; २.६०.
१०७;

४.१.३.११९; ५८.२१८; ९३.२५८;
२५९; १५८.२६३; ३.१३२.३२१; ३२२;
५.१.११९.३६७; २.५९.३६३; ३.

५५.५१९;

६.१.१५८.१८; २०५.११७; २.३५.
२१२२
१५२;

७.१.२७.२५१; २.१०.२८७; ५५.
२१८;
२१५;

८.३.५९.५३०.

उपपद्यन्ते १२.

प्रतिपद्यते १.१.५६.१२१५
११३; ५६.१३७
२५; ६.१.८५.५६.

प्रतिपद्यन्ते ११; २३२७
१२.

प्रतिपद्यामहे ११.

संपद्यते १.१.५५.१०२; ४.१०८.

३५९; २.१.१.१५१७
३६६; ३०.३८५; ५५.
८१८; ५७.३९९; ३.१.५२; ३.४.१.
१६८; ८.१.१२.३६९; ३.३७.५३१.
५१५

संपद्यन्ते ५.४.५०.१५१५१९
५३६; ८.१.
१२.३६८.

संपत्स्यन्ते ३.३.१३३.१५९; १६०.

समपद्येताम् १.१.११.६३.

समपद्यत १.१.१५.७१.

प्रतिपादयति ४.३.१३२.३२२.

व्युत्पद्यन्ते ३.४.७७.१२१; ७.३.५०.
३६९.

पङ् (शब्दः) १.१.७२.२०१२०
१८७

पङ् (पा. श.) २५३ ७७
३१; १.१.

१.३७; ३९; ७.२६२७
५८; २१.७७ १८१

१९; ३०.९२; ५५.१११
२२२३; ६१७८८
१२८;

५२.१३८; ५८.१५२; ६२.
१६२; १६३३
५१५६१७१६१९१ २०१२३ १०१
६३. १६७; १६८

११११२; ७०.१२१; १५८.१९७; २.५२.
१०
२१५; ५५.२१७; २१८; २२१२२५; ६५.
१२१२१३१५५१५१६१६१७७ ८१९
२३७; २३८;

पदस्रोत ५०४.७७.४१५.

पदसंघात ३२.४९.१०३.

पदसंघात ३२.४९.१०३.

पदसंज्ञा १०४.१५.११८।१८

पदसंज्ञा ३१; १०१.११.६८; ५८.१५१; ६२.

२४।२५ १ २५।२६ १।४।५।६।

१६२; १६३; ६३. १६६; १६७

१४।१५।१५।२२ ; २.४५.२२१; ४.१.

२२३; ३०२; १४.३१८; १७. ११.२२

२१.३२३; २.४.८१.४६७; ३.१.८. १७;

३२.४१; ४.२.१६९; ५.३.६८. ५।५।६

८४.४२६; ६.१.१. १६; ८.१.१.३६४; २.

२.३८७.

पदसंज्ञा १०४.१. २२।२३ ३।४।६

१६३; २९७; ४१.१.

पदसंज्ञाभाव १०१.६२.१६४; ४.२.१.३२२.

पदसंज्ञार्थ १०१.६१.१६०; ४.१.१. १२।१५

पदसमुदाय १०१.२१.७७.

पदसामानाधिकरण १२.४६.४६१.

पदस्युः (पा. सू.) १०१.६३.१६६; १६८; २.

४५.२२१; ८.१.१.३६२; ३६३; १७.

३७२; १८.३७३; ६८.३८०; २.७.३१४;

३.३२.४२९; ४३.४३५.

पदस्वर ६.१.१५८.९७.

पदाजे ६.३.५२.१६३.

पदात् (पा. सू.) १२.४५.२२१; ८.१.१.

३६३; १७. १३।१५ ३।७१; ३.३२. १४।१६

पदाति (यु.वि.) १०१.७०.१६१; ६.३.५२.१६३.

पदाति (यु.वि.) १०१.७२.१६३.

पदादि (पा. श.) १०१.६३. ११।२०।२०।२०।

२३।२३ ; ४.१३.३१७; ४.१.१५८.२६३;

६.१.१. १३; ६३. ४१; ८६. २२।२३ ; ११३.

३०; १७१.१०७.

पदादि (पा. श.) ३१.१११. १६; ४.१.

६६. १३।१३; ६.१. २६. १२।१३।१३।१४।

१५.

पदादिग्रहण ८.२.३२. ४२३.

पदादित्व २.१.२७. ३७६.

पदादिलक्षण १.१.६३.१६७; ८.३.११२. ३।५।

७.

पदादिलक्षणविधि ६.१.१. १५.

पदादिविधि १.१.६३. २४।२५।२६.

पदादेश २.४.२. १३।१३।१४।१६ ; ६.३.५२.

२०।२० १६२.

पदाधिकार १.१.७२. २।२।१४।१६ ; ८.१.१.

३६२; १७. १०।१२।१८ २।२।२४

३१३; ७.३१८; ४२.३१६; ८०.४३१;

८२. १४।१५ ; ३.३२. ४२३.

पदान्त (पा. श.) १०; १५।२३।२४ १।२।३ ;

१.१.१२.६१; ५८. १६।२२ १।२ ; ५.२. ५.२.

५१. १५।१६ ; ६.१.७६. २१ ; ७७. १६।१६ ;

८६. २३।२३ ; १०८. २३; ११३. २५; ११५.

२६; ३.७६. २१।२१ ; ७.३.१.३१७; ३.

१०।११ ; ८.२.१६.३१७; ६२. १५।१८ ;

३.२.१. १७ ; ४.२. १८।२०।२१।

२१ ; ५५. ४३७; ४.२०. १६।१६ ; ३५.

१७।१७।१७।१७

पदान्त (पा. श.) ३१.१११. १६; ४.१.६६.

१३।१३ ; ६.१. २६. १२।१३।१३।१४।

१२२७; ४.१. ८६.

पदान्तग्रहण १.१.६३.१६७; ४.१.७. ३१९; ६.

१.१०८. २३; ८.२.१०७. ४२१; ३.३२.

४२३.

पदान्तता १-१-५१-१२६.

पदान्तप्रकरण १-१-१२-६६; ६-१-१०८-१८.

पदान्तप्रतिषेधार्थं ५-२-५१-३१५.

पदान्तभक्त ६-१-१०८-१८; ८-२-३२-२२१.

पदान्तवत् ७-४-८५-३५६.

पदान्तविधि १-१-५८-१५१; १५२; ६३-१६७.

पदान्तविधयर्थं ५-२-५१-३१५.

पदान्तविधिप्रतिषेधार्थं ५-२-५१-३१५.

*पदान्तादाति (पा. सू.) ३-२-३-१७.

पदान्ताद्वा (पा. सू.) २-१; १-२-२८-२९.

पदान्ताभिसंबन्ध ६-१-११५-१६.

पदार्थं १-१-१०१७; १-१-१११८-२४; १५;

१-१-२४-६१८; २-४-५-२१८; ६-१-१११२-२५; १११२-२५; १११२-२५; १११२-२५;

२-१-१०-३७०; २-६-१११-११२;

२-४-२०; २-१; २-३-२६-२७; ५-२-५१-३५६; १-१-३६१.

पदार्थत्व ८-१-४-३६६.

पदार्थाभिधान २-२-२४-२२१.

पदार्थाभिसंबन्ध १-२-४५-२१८.

पदि (पा. श.) ३-१-६०-५६; २-१५०-१३३;

५-१-१११-३६३.

पदि° (पा. श.) ३-२-१५०-१३३.

*पदि° (पा. श.) ५-१-१११-३६३.

पदिक ६-३-५३-१६३.

पदियग्रहण ३-२-१५०-१३३; १३३.

पदैकदेश १-१-२५-१११; ५-२-५१-३१५.

पदोत्तरपद ४-२-६६-२८५.

पदोपहत १-१-७२-१८७; ६-३-५२-१६२.

पद्धति १-१-३९-१८; ४-१-३००; ७-३-११६;

३१२; १११-३५३.

पद्माव १-१-५७-१२६; १-२२; १-१५; ७२;

१८३; ४-२-२४-३०६; ६-३-५३-१६३.

पद्य ४-२-१०४-२६५; ५-१-३८-३५१.

पनस (ओ.) १-१-७-५६.

*पन्न ३-२-४८-१०३.

पन्नग (प्रा.) ३-२-४८-१०३.

पन्निक ६-३-५६-१६३.

पपि २-३-६९-४६९; ६-१-११-७२.

पपिवत् ४-३-२४-३०६; ८-२-७२-११२.

पपिवद्गुण ४-३-२४-३०६.

पपिवस १-१-३९-१८; २-१८-२००; ६-४-२२-

१२३; १११; ११३; ८-२-१२-४१२.

पयस (खा. पे.) २-६; १-१-४७-११२; २-

६-१-१३-२१; ४-४-२-३३२; ५-१-३३३;

२-१-३६-३८; ३३५; १३-३१८; २-१-३६-३८;

३-१-८७-६९; २-११०-११७; १-१-१३-२१;

१-१-३३-२१; १-१-३८-५६; ८-२-२२-४००;

२-३-४०-१६; ३-१-७-४६७.

पयसिष्ठ ६-४-१६३-२३३.

पयस्कल्पा ५-३-६७-४१९; ३-१६; ६८-४२२;

५-४-१४-४३२.

पयस्काम्याति ८-३-३८-४३३.

पयस्यते ३-१-११-२१.

पयस्वत् १-४-१९-३२०.

पयस्विन् १-४-१९-३२०.

पयायते ३-१-११-२०; २१.

पाथिष्ठ ६-४-१६३-२३३.

पयोगुण १-४-४९-३३२.

पयोद्वे ६-१-११३-८५.

पयोपवसनानाम् (वै. श.) द. ३. १०९.

१७५.

पयोव्रत १४.

पर (स. ना.)

परः १११९१२० २।३।१९।२२
 ३५; १.१.१. २०।२०; १४ १४;
 ९.१३; ४४.९६; १०४; ४५.
 ६।१५।१७।२१ ११२; ४६.११३
 २७।२७ १।२।३।५ ४७. २३।२४
 ६।७।७ १।४।१५ ६७. २२।२२
 १७६; २.७. १।१० १।२।७।७
 २.३०६; २१.३२१; ५६.३५; ६२.३५
 ४८; १०९. १८।१९ २.१.६९.४०५; ३.
 १.१. १३।१५ १.५।१८।२०।२१ ७
 १।२ २६.३५; २.३.९७; ११५.
 ११६; ४.६७. ८।१७।२१ ४.१.७८.
 २२३; ११।१६ १४८.२६१; ५.१.
 ५८.३५३; ३.१०.४०५; ६.१.१. ५;
 ६१. १५।१५ ६४.३३; ६७.१५; ८७. ६७
 २६।२६; ११५.२६; १५८.२२; ३.३४.
 ६।१८ १५२; ४.४७. १।९; ७.१.१. २।३; २३८;
 ५४. ७।८।१०।१२।२६।२७ ८२.२७६; २.
 ८०.३०२; ३.४४. १९।२०; ८.२.१. ३८६;
 २५.४०३; ८०.४५३; ३.३४.४३०; ४.
 २८. ९।१०।११।१२

परौ ५.१.११९.३६६; ७.१.७२.२६५.

परे ७।११।२०; १.१.१.३९; १२.३९;

१३; ७३; ३८.९६; ३.१.१. १४।१५; ३.

१.१३३; ४.२.९२.२९१; ३.१०.३०४

५।१९।१९; ७७.४४०; ७.१.३७.२६५.

परम् ४७ २९; १.१.३.१४
 १८।१९ ७६; २.५.१९६; ३२.२०५; ३९.
 २१२; ७२.२५१; ३.११.२७३; ४.१.
 १२।१३ २१।२२।२४ ७।१।१० २४
 २।६; २. ३०५; ३०६; ३०७;
 १४।१६ ११२ २७
 ६२. ३४३; १०८.३५२; ३५३; २.१.१.
 ३७३; २.३७६; १९. १७।१८ ६९.४०३
 १२।१२।१५ १५।२६ ४.६२.४९१;
 ४९; ८५.५०१; ३.२.८३.१०२; ११४.
 १०।११।११ ११ ११ ११
 ११९; ११५.११६; ३.१३६.१६२;
 ४.१.५४. १५।१६।१७।२१ ८५.२७६;
 १८. १८।१९ १३।१७ १११
 १०. २४; १६५. २६७; २६८; २.
 ३६.२७९; ४५. १०।१३ ५.१.२.३३७;
 ५८.३५३; ३.५५. ४९; ६.१.६.१३; १२.
 १२; ३०.२९; ३७.३९; २।७।११ ६७.
 ११।१२ ११ १७
 ४५. ८५. १५८. ९३; २
 १३०.१३५; ४.४८.२०१; ७.१.१.२३६;
 २३७; २३१; १०.२४. ६२.२७६;
 ४.८२.३५६; ३५७; ८३.३५८; ८.२.१.
 ११।१६ १११
 ३८५; ४.१. ४५२.

परान् १.१.६१.१५९; ४.१.१.१५;
 ५.२.१०. ३७३.

परेण ५।६।८।८।१०।१३।१२।१५।
 १५।१६।१७।१९ ५।५।५।७।१०।१७
 ; ३५ ;

१.१.५.५३; ४.५१.३५५; २.१.१.३७६।
 १६; ६.१.५. १५; १५८. १२।१२।२४।
 २४; ७.४.१.३२३; ३६५; ८.३.३४.
 ४३०.

परेः ५.२.९.३७३; ८.१.५६.३७६.

परस्मान् ५.३.२२.४९५.

परान् ३.२.१०५.१२०.

परस्य १३; १५२०; ३३; १.१.५६.

१३३; ५७.१४५; ६७. २३।२४।२५।२७

५।६।११।१२।१४।१५ १७३; १७६; १७५;

२.७. १९५; १.१९५; ७२.२५१; ३.९.

२६६; २.१.२. ७।१०।२२ ३७५; ४.२६. ६।१६;

८।८।९ ४७९; ३.१.२. २५ २।२।२।४।५ ; ८.

१२ १६; १८.२६; ३६.२५; ११.७३; १३.

७३; २.८३.११८; १२७. १२।१५।२१

४.११४.१८८; ४.१.१.१९०; ३.६०.

३१०; ५.१.७२.३५८; २.१०. १०।१०।

११।१२ ; ३.१०. २।२।३ ; १५.४२८; ६.

१.२. २५, ५. १६।१६।१८ ; १२. ७।९।२।

२३ ; ३७. ५।२।४।२५ ४।६ ; ७१.५१; ८४.

२०।२०।३ ; ८५.२२; ६०; ८६. ६६

२३ ; ११३. ६।६।७ १३५.१५; १५८.

१।१० ; २.१. १।१०।१५।१६।१७

१००; १०५.२१४; ११०.२१६; १४८.

२१।२।२।३ ; १६०. १५।१७।२० ; ७.१.

३७. १६।१७ ७२.२६३; १२.०।२१।२२।

२४ ; १०.२७१; २७२; २.३.२८३; २।१;

२०. २।८७; २१.२८८; ३७.२९४; १०२.

३१४ ; १०७.३१५ ; ३.३. १२।१२.१३।

२४ ; ४.३१६; २८.३२२; ४.९.३१७; ८.

१.५६.३७८; ७२.३८२; ३६३; २.४.

३८४; ३८९; ४२. ८।१०।१० ; १२.४२०.

परस्मिन् १.१.५७. ११।१३।१६।२२;

३.१.४४. १।२।३।४ ; ३.१६८.१६३; ४.

१.७८.२३०; ५.२.२२.४०३; ५५.४१६

१३ ; ७.१.६.२४३.

परा १.१.१२. २१।२१ ६८; ६९.१७८; २.

२७.२०४; ६४.२३४; ३.१२. १३।१४;

१९.२७९; ४.१. २।१३।३३ ८।१६।२५

२९९; ३०२ ; ३०३; ४२.३३१;

२.२.३५.४३६; ३६.४३७; ३.१।७

६७. ५९ ; ४.२.९२. ८।१२ ४.१.२०५.

११७; ७.१.१. १।१०।१० ; ३.३.३१७; ८.

२.४२.४३६.

परे १.४.१.२६९; २.२.३६.४३८;

५.४.१९.४३३; ७.१.५४.२५१.

परा: ५.४.६९.४३६.

परस्य: १.४.१. १८।२०.

पराणि १.४.१.३०३; ८.१.२७. ३७४.

पर १.३.९.२६६; ४.१.०९.३५९; ६.१.८५.

५१; ८.३.३४.४३०.

परं १.१.२७.२३.

पर: संनिकर्षः संहिता (पा. सू.) ८.३.३४.

४३०.

परंकार्यत्व (पा. श.) १.४.१.२९६; १७ १।५।१२।

१६।२।२।६ ६।८।१५।१८।२।२७

५।७।१३।१६।२३ १।७ १८

१९।१९ ; ३१०; २.१.२०.३८२

१९।१९ ; ४६. १०।१।११ ६।७

७ ; ४६. ३९२ ; २.२.४.२०

७

परंषर ५.२.१०.३१३.

परंषरभाव ५.२.१०.३१३.

परंषरीया ५.२.१०.३१३.

परंषरक्ष ४.१.३.३१३.

परंषरीय ४.१.६.३१३.

परंषरीय ५.२.९२. २।५।६. ३९८.

परग्रहण १.४.१.३९६; ३.१.२. २४ ३।१२

२० ५।६।६।७।११ १।२ ६.१.८५.१३.

३२३; ११६.३४२; ४.१. २।१४।१७
३४५; ९.
३३७; ५५.३५२; ८२.३५६; ३५७; ८३.
११।१३
३५८; ९३. १३.३६७;
८.१.१.३६४; २.६. १।५।१०।२३।
३९०
२७; १६.३३८; २३.४०१; ३.८८.४४७.

परद्वारादि (ग.) ४.४.१.३२९.

परनिमित्तक १.१.५७.१२५; ३।६।१।१२।
१६।२।१।२४ २।५ ५।७ १४।१६।२०;
१४३; १४४; १४६;
१४८; ६.१.४५.३५.

परंतप १.१.४०.११५; ११६; ६.३.६८.१६७.

परपदार्थ १.४.९१.३१९.

परपरतर ५.२.१०.३७५.

परपुत्र १.४.२.३६६.

परपूर्वत्व ४.१.१३.२३६; ६.१.१०८.८२; १४.

परप्रधान २.२.२४.४२३; ४२६; ३.१.४११.

परप्रयोग २.२.३०.४३५.

परप्राप्ति १.४.२.३०१.

परभार्या १.४.२.३६६.

परभाव २.२.३६.४३७; ५.३.२२.४०७.

परभूत ३.१.२. १३।१६।१८।२०.

परभूतलोपवचन ३.१.२. १४.

परभूतलोपार्थ ३.१.२. १४।१२.

परम २.१.१७.३८१; ४८.३६२; ७२.४०६; ५.

१.१२१.३७०; ६.२.२. ६।७।७
१२३; १३९.

२।४।७
१३५; ३.१.४.१४६.

परमक ६.४.१३०.२२२.

परमकारक ६.२.२. ७।७।७
१२३; १३९.१३५; ३.

१४.१६६.

परमकारीषगन्धीपति ६.१.१३. १५।१८.

परमकारीषगन्धीपुत्र ६.१.१३. १८।१८.

परमकृत्वा (अ.) ७.१.३७.२५५.

परमकृष्ण २.१.६९.४०२; ६.२.९३.१३२.

परमगव ५.४.६९.४३६.

परमगार्थ २.४.६२.४६३.

परमगार्थायण १.१.७२.१८३.

परमगोदुह १.१.६३. ११।११.

परमगोपुच्छ ५.१.२०.३४५.

परमचतुर् १.१.७२.१८८.

परमच्छात्रिन् ८.३.३२.४२६.

परमत्रि १.१.७२.१८८.

परमत्व १.४.१०८.३५३.

परमदण्डिन् ८.३.३२.४२६.

परमवधि १.१.७२.२७७.

परमदिव् १.१.६३. २०।२०.

परमदुहितृ १.१.७२.१८३.

परमधुरा ५.४.६८.४३६.

परमन ६.३.१.१११.

परमनत् १.१.७२. १०।११।११.

परमनिष्क ५.१.२०.३४५.

परमनिष्कशब्द ५.१.२०.३४५.

परमनी ६.४.८२.२१७.

परमनीचैः (अ.) १.१.३८.९६; ७२.१८३.

परमनैकिक ५.१.२०.३४५.

परमपञ्चन् १.१.२७.३८३.

परमपत्कारिण १.१.७२. १६।१६.

परमपुंस १.१.७२.१८३; ७.१.८९.२७३.

परमपृथु ५.१.१२१.३७०.

परमपृथुता ५.१.१२१.३७०.

परमपृथुत्व ५.१.१२१.३७०.

परमप्रकृति ४.१.८९.२४२; ९३.२४७; २४८.

२२; २४५; ९८.२४५; १६३.२६६.

परममथिन् १.१.७२.१२५.
 परममहत् १.१.७२.१२७.
 परमरथ्य १.१.७२.१२६.
 परमर्त ६.१.८९.६९.
 परमवाच १.१.३९. १५१५ १९; ६३.१६६ ११;
 ३१३१७३.
 परमवात्स्यायन १.१.७२.१२३.
 परमविश्व १.१.७२.१२५.
 परमशुक्ल २.१.६९.४०२; ६.२.९३.१३३.
 परमाश्रित १.१.७२.१२३.
 परमश्वलिह १.१.६३.१६६ ११.
 परमसाविथ १.१.७२.१२७.
 परमसाखि १.१.७२.१२८ ११.
 परमसंनिकर्ष १.४.११०.३५८.
 परमसप्तन् १.१.२७.८८.
 परमसर्पिःकुण्डिका ८.३.४५.४३५.
 परमसर्पिःकरोति ८.३.४५.६१७ ३६.
 परमसर्व १.१.७२.१२५.
 परमसीत्य १.१.७२.१२६.
 परमसेना २.४.१९.४७८.
 परमस्वभृ १.१.७२.१२५; ११०१७०.
 परमहल्य १.१.७२.१२६.
 परमातिमहत् १.१.७२.१२६.
 परमात्मन् ३.२.८३.११०.
 परमान ३.२.८३.१०९.
 परमानुडुह १.१.७२.१२७; १२८.
 परमानेन ७.२.१०७.३१२.
 परमायम् ७.२.१०७.३१२.
 परमास्थि १.१.७२.१२७.
 परमाहम् १.४.१०८.३५४; ७.२.१०७.३१२.

परमेष्ठी ८.३.१७.६१८.
 परमोच्चैः (अ.) १.१.३८.९६; ७२.१२५.
 परयणादेश १.१.५७. ४५१७१२१३१३१३३.
 पररूप (पा. श.) ३५; १.१.३. ८१४२६;
 ६५.१७०; ४.२.३११; ३.१.९१.७३; ६.
 १.६९.४८; ८९. २।२।३।५।६।६; ९०.
 ७०; ९.४.७५ २०; ७६; ९५.७६; ९९;
 ७६; १०२.३५२६ ४५।९।१७।१८।
 १९।२५ ६।८; ३.७.६.१७०; ४.७.४.२०९;
 ११०.२१६ २७; २१७; ७.१.१२.१६।१९;
 ५०.२५८.
 पररूपव ६.१.२. १३; ३.७.६.१६९ २; ४.७.४.
 २०९; ७.१.१२.२४५; २७.२५०; ५०.
 २५३.
 पररूपप्रकरण ६.१.९४.७५.
 पररूपप्रतिषेध ६.१.९०.७०; ४.७.८.२०९.
 पररूपप्रसङ्ग ६.१.१०२.७९.
 पररूपवचन ६.१.१०८.२५.
 परलोप १६।१६; ५.२.९२.३५०.
 परवचन १.१.४६. १८।१९।२१ ११३; ४.१.२१७।
 २२ ६।१४।२३ ५।१२।२२ २९९; ३.१.२.
 १९।३२.
 परवत् २.४.२६.४७८; ६७९.
 परवलिङ्ग (पा. श.) १.२.४८.२२५; ४३.
 २१५; २.४.२६.४७९.
 परवलिङ्गता ५.४.६८.४३६.
 परवलिङ्गं द्वन्द्वतत्पुरुषयोः (पा. सू.) २.४.
 २६.४७८; ५.४.६८.४३६.
 परविज्ञान ३.१.१. १३.
 परविप्रतिषेध १.४.२.३०६; २.१.१.३०३.

परशब्द १.१.३.१४; २.५.११४; ४.२.३०६;
 २.१.६९.४०३; ३.२.११५.११३; १३०;
 ४.१.८५.२३६; २.३६.२७६; ५.१.२.
 ३३६; ६.१.१२.१६; १५८.११; २.१३०.
 १३६; ४.४८.२०१; ७.१.१.२३६; ९६.
 २७६.

परशब्द १.१.६१. १०१९११९.

परशु (यु.) १.१.६१.११९; ४.२.३.२६; २.
 १.२. ३३७; ३७६; ३२.३८६; ४.१.
 १.१९०.

परशुच्छिन्न २.१.३२.३६६.

परश्च (पा. सू.) १.१.६१.१६८.

परशत १.१.१०.६४; ६१.

परसप्तमी (पा. श.) १.२.४९.२३५; ३.१.
 ३१.१७; ४.१.९०.२३२; ६.४.२३.१२४;
 ८.३.६१.४३९.

परसप्तर्षि (पा. श.) ३३; ६।३।७।१।९; ७.
 १.७२.२३३; ८.२.६.३१७.

परसवर्ण (पा. श.) ३७; ३६; ७.१.७२.२६१.
 २१।२।२।४

परसवर्णत्व ३३; ८.२.६.३१३.

परसवर्णप्रतिषेध ३३.

परसवर्णीभूत ८.४.२.४५४.

परसाधन १.४.५१.३३५; ३.१.७.१५; १९.
 १२।१३.

परस्पर २.२.२४.४३; ६.४.१.१७९.

परस्परव्यपेक्षा २.१.१.३६१.

परस्परोपपद १.३.१६.२७९.

परस्मैपद (पा. श.) १.१.३.३६; ६३.१६९;
 २.११.१६; ३.१०.२६८; २६९; १२.

२७६; १।१।२।०।२।१।२।२।३।२।३।२७
 २७७; ३.२.७.२६; ६०. ६।६।६।१।१।२।
 १२।१८; ६२.२३३; ७९. ४।१।१।२।
 १९।१९; ८८.२६; ४.५.२.३३७; २.४.
 ७९.४६; ३.१.३. ८।१।२।२; ५.११;
 १३. १।७।१।७; १५.२५; ४. ५।१; ५२.
 २१; ६०.५६; ८७.६९; ९०. १।१।१।२।२।२।
 ४.२.१६; १६।६; ६९.१८०; १६१; १०३;
 १८६; ६.१.५.११; ६.११; ३.०.१४; १७
 ७.२.५९.२६; ४.६५. २।३।५।६।८।९.

परस्मैपद (पा. श.) ३.४.२.१६; १६९;
 १७०.

परस्मैपद १.३.१२.२७२.

परस्मैपदग्रहण १.१.६३. ३।३।४; ४.९९.३४१
 १८.

परस्मैपदानियमार्थ १.३.१२. २७३५.

परस्मैपदपर ७.२.६२.२६.

पदस्मैपदप्रतिषेध १.३.७९.२६.

पदस्मैपदप्रतिषेधार्थ १.३.१२.२७१.

परस्मैपदवचन १.३.८८.२६५.

परस्मैपदविषय १.३.७९.२६.

परस्मैपदव्यत्यय १.४.९. ८।१४; ३.१.८५.६४;
 ६५.

परस्मैपदसंज्ञा १.४.१. १२।१४।१६।१९।१९;
 १२; १४।१४।१५।१९;
 ३०३; ९९. ३४९.

परस्मैपदसंज्ञा १.३.१२.२७६.

परस्मैपदसंज्ञापूर्वक १.४.१.२६९.

परस्मैपदानां णलु उस्थलथुसणत्वमाः (पा.
 सू.) १.३.१०.२६७; २६८.

परस्मैपदानुक्रमण १.३.१२.२७५.

३१२; ४.९.३२९; ६१.६.११; ७.१२;
२.२.१२३; ३.३५.१५४; ४.१५५.२३०;
१६१.२३१; ८.२.१५.१९।२२.

परिगणित १.१.३९.१००; ४.१.१.१९४; १०.
२०३; २.४५.२०३; ३.२.४.३०६; ५.३.
५.४०३; ६.१.१३.१३.

परिगणिता ३.४.६७.१७।२१; ५.१.१२१.
३६९; ४.६९.४३३.

परिगणितित् २.३.३६.४५८.

परिग्रहण ७.२.९१.५।११
३०५.

परिग्रहार्थ ३.१.२६.३१.

परिग्रहीतव्य २.३.९.४१३.

परिग्रहीतव्याधीन २.३.९.४१८.

परिग्रहीतृ २.३.९.४१८.

परिग्रहीत्रधीन २.३.९.४१३.

परिग्लान २.२.१८.४१६.

परिचर्या ३.१.१९.२३.

परिचर्या ३.३.१०१.१५३.

परिजम् (वै. श.) ७.१.३९.२५३.

परिणामक ८.४.१४.४५७.

परिणाह ५.१.११९.३६६.

परितः (अ.) २.३.२.४१४; ५.३.९.४०५.

परितः (अ.) २.३.२.४१३.

परित्रिगतम् (अ.) ६.२.३३.१२५; १२१.

१३४; ८.१.५.३६६.

परिदेवन ३.३.१५.१४३.

परिद्वहय्य (अ.) ७.२.२०.२८८.

परिधान ३.१.१९.२३.

परिपक्व ८.४.११.४५६.

परिपवन (गृहो.) ४.

परिपाल्य ४.४.६२.३३३.

परिपूर्व ७.२.२१.२८८.

परिप्रत्युपापा वर्ज्यमानाहोरात्रावयवेषु (पा.
सू.) ६.२.१.१२३; १२१.१३४; ३३.
१२३.

परिप्रत्युपाप (पा. सू.) ६.२.३३.१२३.

परिप्रश्न ५.१.१९.३१४; ३५५; २.४१.३७३।
१३।१४; ३.९३.४२।३.

परिप्रश्नाभाव ५.२.४१.३७९; ३.९३.४२८.

परिप्रापण ७.२.८.२८२; ६७.३००.

परिभाषन ८.४.३४.४६३.

परिभाषा १.३.१२.२३३; ६.१.१५८.२९; ३.
६६.१६५; ७.१.९६.२३४; ८.२.८६.
४१८; ३.१५.४२३.

परिभाषा (पा. श.) ३५; १.१.३.४६; १४.
२०।२१।२३; २०.३१; १२।१२।१३।
१३ २।२५ ३।३ ५।११ ४९.
१९; १००; ५१.१२६; ४९.
१२०; ५५.१३२; ५६.१३९; ५७.१४५।
२२; ६५.१७०; १७१; ६८.१३३; ६९.
६।२३; ७२.१८६; २.३०.१५।१६; ३.
११. १।१२०; २३३; १२.२३३; ४.२.
२३।२३।२४ ७।१।१० १७।१७।
३०९; ३१०; १३. १७।१७।
१८।१८ २।१।१०।१७।१८
; २.१.१.
४।४।५।८।१४।१६; ६७.४०२; २.१९.
४१७; ३.१.३. ३।६।१३; २६.३६; ४.१.
१. ५।६।६।७ ८।८ ११।१५।१६।१६।
१. १९२; १९३; १९४.
१९।२०; १५. ६।७।१।१०।११
; ४८.२१८
२४ १५।१७।१७।१९ २२०; ८३.२३५;
; १३।१५।१६; ६.१.
२.९.२७४; ५.१.२२. ३५६; ६.१.
१३.२०; २२।३।४ १२।१३।१६।१६।१९।
२२; ३७. १।१०।१२ २३; १९.७१; १६.७६

परिवृतो रथः (पा. सू.) ४.२.१०.२७^{११११}

परिवेविषत् ६.१.१.५.

परिव्यर्थ ६.१.१०८.८५; ८५.

परिव्यवेभ्यः क्रियः (पा. सू.) ८.२.४६.४०८.

परिव्रढय्य (अ.) ७.२.२१.२८^{११}.

परिव्रढीयस् ७.२.२१.२८^{११}.

परिव्राजक २.१.१.३६^{११}; ३.२.१२४.१२^{१११७} ;

६.१.१५४.११^{१११४} १६.

परिव्राजक ३.२.१२४.१२^{१६}.

परिव्राजिका ३.२.१४.१००.

परिषत्तीर्णा (वि. श.) १.१.७२.१८^{१४}.

परिषद् ३.३.१०८.१५^{१५}.

परिषेक ४.१.४८.२१^{१७}.

परिसंख्यान २.३.१.४२^{११}.

परिसमाप्त ३.१.४०.४^{१५}; ३.१०.१३८^{१११}.

परिसमाप्ता ३.२.१०२.११^{१३}.

परिस्रिया ३.३.१०१.१५^३.

परिसावकीयति ८.३.६५.४^३.

परिसौवीरम् (अ.) ६.२.३३.१२^{१५}; १२१.१३^४.

परिहाय (अ.) ३^७.

परिहार १०^{११११३} २० ; २५; ३२; ३३; १.१.१.

३५; ४६.११४; ४७.११७; ५७.११^{१७};

१११; ६२.१६४; ६९. २१।२४।२५ १७७; २.

४५.२२^{१४}; ४७.२३^३; ६४.१६।२०

१०।११ २४५ ; ६८.२४८; ३.१.२५८; २.२.

२९.४३^२; ४.६२.४१^२; ३.१.३. ११

३१.४१; ४.८२.१८^३; ४.१.३.११^८;

२०६; ७.२०^३; १४.३०^७; ९३.२४^७;

६.१.९.१५; १६; ४५.३६; १०८.१५;

१८६.११^४; ३.६६.१६^६; ४.२२.१८^३;

११^३; ११^३; १०४.२१^३; ७.१.३.२४^२

१६ ; ८२. ११।१३।१४ २७० ; २.८४.३०^४; ४

१०.३४^८; ९३.३६^३; ८.२.१६.३२^७

३.१५.४२^६.

परिहार ५.१.५९.३५^{१११४}.

परिहारान्तर १.१.५६.१३^{१७} ; ७.३.१.३१^{१६}

१५।१८

परिहृत ३२; १४; ३५; १.१.७.५^३; ५^५; २०.

७६; ४५.११^२; ५९.१५^६; ६७.१६^५;

२.४३.२१^७; ६४.२३^४; ७।२२; २३^४;

३.७९.२१^६; ४.१०८.३५^३; २.१.५१.

१२।१५।१५ ३१४ ; २.२८.४२^९; ४.१.४७^३;

२६.४७^९; ३५.४२^४; ३.१.६.११^३;

१२.२^३; १४.८^५; २.१०२.११^३; ४.

२१.१७^३; ४.१.७८.२३^{११}; ८३.२३^६;

१२.२४^६; ५.१.१०.३३^६; १९.३४^५; २.

४८.३८^३; ३.६७.४१^९; ४.१९.४३^३;

६.३.६६.१६^५; ७.१.१.२४^७; ७२.२६^४;

२.८२.३०^३; ३.१.३१^६; ४४.३२^४; ५०.

३२^८; ८.२.७८.४१^४.

परीक्षित १२.

परीतत् ६.१.७१.२०; ४.४०.११^६.

परीवादक (शि.) १.१.५७.१३^८; ५८.१५^४.

परीवाह ४.२.९१.२८^९.

परीष्टि ३.३.१०७.११^३.

परुत् (अ.) ५.३.२२.४^६; ५७.४१^७.

परुत् (अ.) ४.३.२३.३^६.

परुत्न ४.३.२३.३^९.

परिच्छेदा ३.१.७.३२; ८.१।१०।१३।१७।१८।
२०।२२ ७।७;
१७.

परिघवि (अ.) ५.३.२२. १३।१५.

परोप १.४.६०.३२; ६.१.९१.७३.

पर्यवर्जने (पा. सू.) ८.१.१.७।१३; ५.३.६७.

परोक्ष ३.१.४०.११; २.१०८.११६; १११.
११५; ११५. ११।११।११।२२ ५।६।७।
७।१०।१३।१४।१५।१६।१६।१७
१२०.३१९. ; ४.३.

°परोक्ष ३.२.१०८.११५.

°परोक्षता ३.२.११५. ६।१२.

परोक्षा १.२.१८. ११।१४।१५ ; ३.२.११५.
१२०.

परोक्षे लिट् (पा. सू.) ३.२.१०८.११६;
११५.१२०; ११८.१२१.

परोच्चारिता १.१.१. ४।९.

परोपदेश ५।२४; १०।११.
२७; २८.

परोभाव ३.२.११५. २२।२३.
११६.

परोवर ५.२.१०. ८।१०.
३७३.

परोवरीण ५.२.१०. ३७३.

पर्जन्य १.२.९.११६; ४.१.२५.२११; ५.४.
१३१.४४३; ६.१.१२७.१६.

पर्जन्यवत् १.२.९.११६; ६.१.१२७.१६.

पर्ण १.४.२३.३२३; ३२४; २४.३२६; २.३.
१.४३१; ६२.४६६; ३.२.१२४.१२५
२० ; ५.१.३८.३५१; ८.१.१.३६३.

°पर्ण ३.२.१२४.१२५.

पर्णध्वंस ४.१.६.२०३; ६.१.६८.१२; ७.१.
७०.२६३; ८.२.६.३१३.

पर्णमय ५.२.५१.३२४.

पर्णशत ५.१.११९.३६६.

म. भा. श. को. ९०

पर्णशुषिवत् ७.४.६५. १।४।५.
३५५.

°पर्दि (पा. श.) ४.२.९९.२३२.

पर्यदिः (पा. सू.) ४.४.९.३२१.

पर्यध्ययन २.२.१८.४१६.

पर्यभिभ्यां च (पा. सू.) ५.३.९.४०५.

पर्यवपन्न १.१.६२.१६३; ५.१.४८.३५२; ८.
२.५८. ११।२०.

पर्यवपाद्य ३.४.७९. १८।२१.
१८२.

पर्यसन ३.१.१२.२३; १९.२७.

पर्याख्यान २.४.५४.४१६.

पर्यागत ८.२.५५.४०५.

पर्यादयो ग्लानाद्यर्थे चतुर्थ्या (भा. वा.) २.२.
१८.४१६.

पर्यादि (ग.) २.२.१८.४१६; ६.२.१२१.
१६४.

पर्यात १.४.२३. २१।२२.
३२५.

पर्याप्त्यर्थग्रहण २.३.१६. १२।१३.
४५०.

पर्याय १.४.१.६।१७ १।१०।२० २।९।१८
२।६; २।६; २।६; २।६; २।६; २।६; २।६; २।६;
२३।२३।२४ ६।१५।२०।२१ १८।
३०४ ; ३०५ ; २३.३२५
१९।२५ ; २.१.३.३७३; ३.२.१२६.१२८;
४.८.२.१२४; ६.१.५. १५।१५।१८ ; ८.५.
६०; १५८. १७।१८।१९।१२० ; २.१.
१।१८।२०।२०।२० ; ७.१.३.२२२; ८.
२.५५.४२०.

पर्यायवचन १.१.६८. ४।१७।१५।१६ ; २.३.
१. १६।१७ ३।४.

पर्यायवाचिन् ६६.

पर्यायार्थ १.३.७१.२६३.

पर्युदासितव्या ४.१.९३.२२३.

पर्युदास्ता ४.१.९३.२२३.

पर्युदास (पा. श.) १.१.२.७.८१; ३.४. १६; ४.३.

१०१; ६३.१६७; ७२.१८३; २.१.१२५;
 ४.१२३; ४४.२१६; ४५.२२१; २२२;
 ४.१७.३१३; ५०.३३३; ५७.३४१; २.
 १२४.१२५; ४.१.९०.२२३; ५.१.३.
 ३३०; १.९. ३४३; ६.१.४५.३५; ३६; ३.३४.
 १५०; ४.१०६.२१५; १७१. २३३; ७.
 ३.२८.३२५; ८५. ११५।२०।२०।२१।२२
 ३३६ ;
 ३३७; ८.४.४७.४६७.

पर्युदाससामर्थ्य ६.४.१७१ २३३; ७.३.८५.
 ३३६.

पर्युपयुक्त ३.

पर्येषणा ३.३.१०७.१५३.

पर्वत १.१.७.५९; २.५२.२२९; ३.२.१२३.
 ६।१७।१७।१८।२०।२१।२२
 १२३ ; ५.२.९४.
 ३९१; १२०.३९९; १२२.४००.

पर्वत (वि.) ८.१.१५.३७१.

पर्वन २.३.१. १५।१५ ४३९; ८.१.१. १४।१४ ३६३.

पर्वन ५.२.१२२.४००.

पशु ४.२.४३.२८०.

पशू ४.१.१७७.२७०.

पश्वर्वादि ४.१.१७७. ११।१४ २७०.

पलल १.१.१.३६.

पललापिण्ड १.१.१.३६; २.४५.२१३.

पलाण्डु ५.३.६६.४९९.

पलाण्डुभाक्षिता २.२.३६.४३७.

पलाल १.२.३९.२१२; ३.३.१८.१४६; ४.
 २१. २३।२३।२३।२३
 १७२ ; ४.१.९२.२२५.

पलाली ५.२.१००.३९६.

पलालिन ५.२.१००.३९६.

पलाश (वन.) १.१.१.१२०; ४.२.१.३२१; २.
 १.१.३७८; ४.१.३.२३१.

पलाश (वन.) २.१.१.३७८; २.२.४.४२०.

पलाशचयन ३.३.१२६.१५६.

पलाशवत् १.२.४५. २१२५.

पलाशशातन (वि.) २.२.८.४१२; १४.
 ४१५; ३.२२.४५४.

पलाष (वन.) १.१.१.१२०; ४.१.३.२०१.

पलिक्रीः (वै श.) ४.१.३९.२१६.

पलित ८.२.२५.४०२; ५।१७
 ४०३.

पलित ६.१.३९.२१६.

पलिता ४.१.३९.२१६.

पलियोग ८.२.२२.४००.

पल्यवर्चस ५.४.७८.४१२.

पव ३३; १.१.१.२२; ५०.१२२; ६.१.८७.
 ६२.

पवमान २.३.६९.२६९; ३.२.१२७.१२९;
 ५।१२ १३०; ३.१३१.१५२.

पवर्गान्त ७.२.१०.२२५.

पवितुम् (अ.) १.१.४.५१.

पवित्रपाणि १.१.१.३९.

पव्य १.१.५०.१२९; २.४.३५.४६३; ३.१.९७.
 ८२; ६.१.१९.५३.

पशु १७ ७।७
 ८; २३; १.१.४४.१०९; १०५; २.७३.
 २५२; ४.२३.३२३; ३२.३३१; २.१.
 १.३६२; २.२.४.२६; २९.४३१; ३.
 १८.६।१३।१४ ; ३.१.१३१.९०; २.
 १३९.१३२; ५.१.११९.३६६; ३६२; ६.
 १.८३.५१; ४.५२.२०२; ७.३.१०९.
 ३४१.

पशुकाम ३.१.१२३.२७; १३१.९०.

पशुगुण २.१.१.३६२.^{२५}
 पशुद्वन्द्व २.४.२६.४७६.^{७६}
 पशुद्वन्द्वनपुंसक २.४.१२. १५।१६।१६।१७।
 १९
 पशुद्वन्द्वनपुंसकलिङ्ग २.४.१२.४७६.
 पशुनामादि (ग.) ५.२.२९.३७६.
 पशुपालिका ४.१.७८.२१७.
 पशुराकुनिद्वन्द्व २.४.९.४७३; १२.४७६.
 पशुषः (वे. श.) ६.४.२२. १८।१९।२५.
 १९०.
 पशुसंख्य ६.२.५२.१३१.
 पश्वभाव ५.३.३२. ८।१०।१३।१६.
 पश्चात् (अ.) १३; १.१.४६. ११।१३।१५।
 ११३;
 ५६.१३७; ५७.१३०; २.१.१.३६३; २.
 ६.४.११; ४.१२; १९.२२।३३; ३.४६.
 ४६३; ४.८५.५०२; ३.१.३.१; ४.५.२०८;
 २.१२.१.१२७; ४.१९.१७२; २१.१७२;
 १७३; ४.१.८९.२३०; ५.३.३२.
 ६।८; ६.१.५.१०; १३५. २३।२४।२७।
 १३;
 १६१.१०१; १८६.१११; ८.१.७०.३८१
 १६;२०
 °पश्चात् (अ.) ४.३.२३.३०८.
 पश्चार्ध ५.३.३२.४०६.
 पश्चिम ४.३.२३.३०८.
 पश्यत् ३।४; १.१.५०.१२३.
 °पश्यत् ६.३.२१.१३६.
 पश्यतोह्वर (शि.) ६.३.२१.१३६.
 पश्यार्थ ८.१.१८.३७३.
 पश्वनुबन्धनार्थ १७.
 पश्ववयव ५.२.४२.३८०.
 पश्वे (वे. श.) ७.३.१०९.३८१.
 पश्ववाह ६.४.१३२.२३३.

पा (धा.) ३.३.५८.१५०.^{२२।२२}
 पाति १.२.७१.२५०; ३.२.८.९९.
 पान्तु ४.४.१४०.३३५.
 पाहि १.१.५१.१२५; १.३७.
 पिवति २२। २४।२५; २.१.१.३६०; ३.
 ६२.१०१५; ३.२.४. ७।७।७
 १२३.१२३; ६.१.८५.६०; १६२.१०३;
 ७.३.७८.३३६.
 पिवतः ३०.
 पिवन्ति ६.१.८५.६०.
 पवौ ७.१.३.२५३.
 पपतुः १.१.५९.१५७; ६.१.९१.७३३.
 पपुः १.१.५९.१५७; ६.१.९१.७३३.
 पपिथ ६.४.६४.२०७.
 पपिव १.२.१८.१९१.
 पपिम १.२.१८.१९१.
 पास्यामः ३.२.११०.११८; ११४०
 ११९०
 ११९०.
 पिव १.१.५६.१३५; १.३९; ८.२.१०७.
 ४२२.
 पिवत ६.४.६६.२०८.
 अपिबन् ३.१.९१.७३३.
 अपिबाम ३.२.११४.११९.
 पिबेत् २६; २३।२६; ४.१.९३.२३८;
 ५.३.६६.४१६.
 अपासीत् २.४.७७.४१५.
 अपुः ३.४.११०.१२७.
 अपाम ३.२.११०.११७; ११८.
 अनुपिबति ३०.
 प्रापिबन्ति ३.३.५८.१५०.
 प्रापौ ३.२.११५.१३६.

८६; ३५. २१२११२३१२३; ३८. १०११०
 ९६; २.५१.७१७; ३.१. १११२१५
 ३१११०११११२; २.१.१.३३३; २.६.
 १२११३; २९.५३०; ३६.५३८; ३.१.३२.
 ५२; १३५.९३; ४.१.६३.२३६; २३६;
 १२०.२५८; २.१३०.३००; १३३.३००
 १२; ३.१५०. १६१७
 २.९७. १६१२२; ४.७.५३१; ६.१.३०.
 २५; ६३. ६६६; ६.५. ५३; ६५. १७
 १७; १५९.१०१; ३.३५. २५२५२५
 ६१.१६१; ४.५२. ५१८; १७.२.३५; ७.
 १.९६.२३; ८.१.२७.३३३; २.११.३१६;
 ३.९७.५८; १०८.५९; ४.७. ५५५.

पाठविशेषण १.१.२७.१८; ८.१.२७. ३७२
 १९.

पाठित १.१.६३.१६३.

पाणि (भाष्य.) १.१.५९.११९; ३.१.२५८;
 २७. २१२१; २८.२८२; ४.२.५.३३६; ३.
 १.१२५.८८; ४.१.५२.२२१; ५.१.३७.
 ३५०; ३.५२.५१०; ७.३.६१.३३२; ८.
 १.८.३६३.

पाणिनि (ग्रं. का.) १५ ५६; १२; १.१.२०.
 ७३; ४.८९.३२५; २.२.११.५१५; ३.
 ६६. १०१०; ३.२.१०८. १७१२०; ६.१.
 १.३२; ७.१.२.२२१; २७.२५२; ८.४.
 ६८.५६६; ५६७.

पाणिगृहीता ४.१.५२.२२९.

पाणिगृहीती ४.१.५२.२२९.

पाणिगृहीत्यादि (ग.) ४.१.५२.२२९.

पाणिनीय १२; ४.२.६६. ६१२.

°पाणिनीय° ६.२.३९.१२१.

पाणिनीया ४.२.६६.२६५.

पाणिपाद २.४.१६. ५७७; ५.३.५७. ५१६.

पाणिलेखा ३.२.५२. ७१०३.

पाणिविहार २.१.१.३६३; ३५.३८८.

पाणिसर्गा ३.१.१२५.८८.

पाण्डव २.२.२५. १२७.

पाण्डार ४.१.१३०.२५९.

पाण्डु (मा. वि.) १.१.५०. १२३; ४.१.५५.
 २१७; १६८.२६३.

पाण्डुकम्बल ४.२.११.२७७.

पाण्डुकम्बलिन् ४.२.११. १६१६१६१७.

पाण्ड्य (मा. वि.) ४.१.१६८.२६३.

पाण्युपघातम् (अ.) ३.४.३७. १७६.

पातनितरा ७.१.१.२५०.

पातनी १.१.५७. ११२१.

पातानप्रस्थ (या.) ४.२.१०५.२३८.

पातानप्रस्थक (या.) ४.२.१०५.२३८.

पात्र (प. ना.) १.१.१. १११११; २.४.१०.
 १७७; ३.१.८७. १११.

पात्रादि २.४.३०. ५२२.

पात्री ४.१.६३. २२५.

पात्रीभार्य ६.३.३५. १५०.

पात्रेसमित २.१.५८. ३३२.

पात्रेसमितादि (ग.) २.१.५८. ३३२.

पाथस् ५.४.३०. ५३६.

पाद् १.१.७२. १२७.

पाद् १५१८; १.१.५७. ११५; ११८; ७२.
 १६७; २.५.२३०; ६.५.२३३;
 २३९; २.५; २.१७; ३.१.२५५; २.५६;

२८.२८२; ४.२.३२२; २.१.१.१७^{१८}
 १९; ३३.३२६; ३.१.९०.२१२१२३१
 २३; १११११९; ३.१५.११३; १५५;
 ४.१.१.१२^७; २.२.२^७; ५.२.५७.१९६;
 ६.१.९.११; ४.५.३६; ३.५२.१६३; ५३.
 १६३; १३०.२३१; ८.२.८९.११९.

पादनिष्क ६.३.५६.१६३.

पादयति (पा. श.) १.१.७२.१२^७.

पादरोग (रो.) १.१.५९.१५६; ६.१.३२.३०.

पादरोगनिमित्त १.१.५९.१५६; ६.१.३२.
 १९.

पादशतग्रहण ५.४.१.१३०.

पादशब्द ४.१.१.१२९; २.०४.२६५.

पादशब्दसमानार्थ ४.१.१.१२९.

पादस्य पद्मज्यातिगोपहतेषु (पा. सू.) १.
 १.७२.१२^७.

पादहारक २.१.३३.३८६; ३.३.११३.१५५.

पादहारकार्थ २.१.३३.३८६; ३.१.९७.२२;
 ३.११३.१५५.

पादावसेचन २.३.३५.४५^३.

पादि १.३.८९.२१३.

पादिक १.१.५७.११२; ३.७२.२१३.

पादोन ८.२.१.३२^३.

पादोन्यतरस्याम् (पा. सू.) ४.१.१.१२३;
 ७.१.१.२३८.

पादोपसंग्रहण १.१.५६.१३५.

पान ५.१.५८.३२^१.

पानागार २.१.१.३६०.

पानीय १.१.२३.८५; ३.१२.३७६; ३.२.१२३.

१२३; ४.४.२४.३३०; ६.१.५०.३६; ८.

१.१.३६२.

पान्थ १.४.५६.३१०.

पाप १.१.५०.१२९; ४.१.४८.२१७; ५.३.५५.
 ४१३; ६.१.७९.११.

पापकृत्यति १.४.२.३०२.

पापचक १.१.४.५२.

पापठक १.१.४.५२.

पापति (वै. श.) ३.२.१७१.१३५.

पापाति ३.२.१७१.१३५.

पापार्थ २.२.१८.४९६.

पापीयस् ५.३.५५.१११२.
 ४१३.

पाप्मन् ४.१.१४५.२६०; ८.१.३५.३७५.

पाप्मन् (रो.) १.१.२३.२५.

पाप्मनपुत्र ६.३.७३.१६९.

पाप्मना ६.४.१.१३^७.

पायक २.३.७०.४७०.

पायस (खा. पे.) १.१.७२.१२^७; ४.२.१०४.
 २६.

पायसिक ४.२.१०४.२६६.

पाय्य ३.१.१२९.१११३.
 ८९.

पार २.१.१८.३२^१.

पारकल्पिक ४.२.६०.२२४.

पारग ६.३.१०९.१७^०.

पारत ४.२.१०४.२२२.

पारत ४.२.१०४.२२२.

पारतन्त्र्य १.२.५९.२३^५; २३१; ४.२३.३२५
 २४; ३२६.

पारतन्त्र्य १.४.२३.३२५.

पारदारिक ४.४.११.३२९.

पारमगोपुच्छिक ५.१.२०.३१५.

पारय ३.१.६७.५७; ६.१.८५.६६.

पारलौकिक ३.१.२६.३६; ४.३.६०.३१५.

पारस्कर (ग्रं. का.) ६.१.१५७.१६.

पारस्करप्रभृति ६.१.१५७.१६.
 पारायण २.३.६९.२६९; ३.२.१२७.१३०; ५.
 १.७२.३५७; ७.२.२६.२८९.
 पारायणतुरायणचान्द्रायणं वर्तयति (पा.सू.)
 ५.१.२०.३२५; ३२६.
 पारायणिक ५.१.७२.३५८.
 पारावारीण ४.२.९३.२१९.
 पाराशरकल्पिक ४.२.६०.२८२.
 पाराशरिन् ४.२.६६.२८६.
 पारिखीय १.१.५८.१५३.
 पारिहृद्दी ७.२.२०.२८८.
 पारिभाषिक १.२.३३.२९३; ५१.२२७; ५८.
 २२६; ६४.२३५; २.४.१.४७२; ३.१.
 २६.३३; ५.३.५७.४९६; ६.१.२२३.
 १२०; ८.२.८१.४९५.
 पारिभाषिकानुदात्त ६.१.१५८.२८.
 पारिभाषित ४.३.३३.३०३.
 पारिमुख्य ४.३.५८.३९०.
 पारियात्र (दे.) २.४.१०.४७५; ६.३.१०९.
 १७४; ८.१.४.३६३.
 पारिवृष्टि ७.२.२१.२८८.
 पारिषेण्य ४.१.११.२५७.
 पारिहनव्य ४.३.५८.३९०.
 पारीण ४.२.९३.२१९.
 पारे (अ.) २.१.१८.३२५.
 पारिगङ्गम् (अ.) २.१.१८.३२२.
 पारेधन्वक ४.२.१०.४.२८८.
 पारेधन्वन् ४.२.१०.४.२८८.
 पारेवडवा ६.२.४२.१२६.
 °पारेवडवा° ६.२.४२.१२६.
 पार्थ (मा. वि.) ४.१.१२०.२५८.

पार्थवृन्दारिका ६.३.३४.१५३.
 पार्थिव २.१.६९.४०६; ५.१.१२२.३७०; ५.
 २.१३९.३७९.
 पार्थिवा ४.१.८५.२३६.
 पार्थिवो ४.१.८५.२३६.
 पार्दायनी ४.२.९९.२८२.
 पार्थतिक ४.४.१.३२९.
 पार्श्व २.३.६७.४६३; ४.२.४३.२८०; ३.६०.
 ३१०; ५.२.७५. १५१६/१६.
 पार्श्वक ५.२.७५. १५१७.
 पार्श्वतस्त्र (अ.) ३.१.२.२३; ८.२.८४.४७७.
 °पार्श्वतस्त्र (अ.) ४.३.६०.३९०.
 पार्श्वतीय ४.३.६०. १७१७; ५.३.४८.४९९.
 पार्श्वशय ३.२.१५.१००.
 पार्श्वदि (ग.) ३.२.१५.१००.
 पार्श्वकृति (वि. श.) २.३; १.१.४८.१९३.
 पालाशी ४.३.१५५.३२५.
 पावक ७.२.४५.३२५.
 पावकादि ७.२.४५.३२५.
 पावयू (धा.) १.१.५८.१५३.
 पाविका ७.२.४५.३२५.
 पाव्य ३.१.१२५.२८८.
 पाश ६.३.९.१२४; ८.२.४४.४०७.
 पाश° ४.२.४९.२८९.
 पाशाप् (प्र.) १.१.३८.१५३; ५.३.४७.४९९.
 °पाशाप् (प्र.) ६.३.३५.१५३.
 पाशवद् २.४.७७.४९९.
 पाश्या ३.१.१३.२८६; ४.१.७८.२३९.
 पाश्यापुत्र ४.१.७८.२३९.

पितृ १.२.७१.२५५.
 पितृक ५.३.८३.५२६.
 पितृगत्र ६.२.५२.१३०.
 पितृतः (अ.) ४.१.१६२.६६५.
 पितृदत्तक ५.३.८३.५२६.
 पितृदेवत्व ५.४.२५.५३३.
 पितृदेवत्व ७.३.५५.३२६.
 पितृद्वय ५.१.९.३२०.
 पितृपितामह (संबं.) ६.३.२५.१५८.
 पितृपितामहादि ६.३.२५.१५८.
 पितृभोग ५.१.९.३३३.
 पितृभोगीण ५.१.९.३३०.
 पितृसत् ४.१.८५.२३६; १६२.२६५.
 पितृसत् ४.१.८५.२५६.
 पितृवंश ४.१.१२०.२६१.
 पितृव्य (संबं.) ४.२.३६.२३३.
 पितृव्य (संबं.) ४.२.३६.२३३.
 पितृव्यपुत्र २.१.१३.३६६.
 पितृशरीर ५.१.९.३२०.
 पितृव्यसुश्रुत् (पा. सू.) ४.१.१३३.२५६.
 पितृष्वसृ ४.१.९६.२५६; १३३.२५६; १३३.
 पितृसदृश ४.१.१.१३३; ६.२.११.२५६.
 पितृसदृशी ४.१.१.१३३.
 पितृस्था ५.१.९.३२०.
 पितृहन् ३.२.२०.१३३.
 पितृकरण १.३.७.२६३; ३.१.३५.२३३.
 पितृकरण ३.१.८३.३३३; ४.१.१०.२०९.
 पितृकरणसामर्थ्य ३.१.८३.३३३.
 पितृकृत ३.१.८३.३३३.
 पितृ ३.६; १.४.१०९.३५५.

पितृ ५.१.३८.३५१.
 पितृसदृश १.१.५७.१६८; १३३; ६.१.१२.१३३.
 पितृत्व ३.१.७८.१५१; ८३.६३; ६३; ४.
 २.१६१६१९८.
 पितृप्रतिषेध ३.४.२.१६६.
 पितृत्रीय ५.१.९.३३०.
 पितृत्रीयति १.१.५१.१३३; ६.१.१२.१३३; ७.४.
 २०.३३६.
 पितृत्रय ३.१.१३.२६.
 पितृस्वर ३.१.३.२११२५; १६१९८.
 पितृर्थ १.२.६.१३३; ३.१.३.१२१; ४.१०३.
 १.६१.
 पितृग्रहण ६.१.१९२.१११२२.
 पितृक ६.१.१९२.१११२.
 पितृचक्र २.४.८५.५०२; ६.१.१६.२५६.
 पितृनिर्देश १.१.६८.१७७.
 पितृनिर्देश १.१.६.५६.
 पितृनिर्देश ३.१.७.१३३.
 पितृलिङ्गिका (प्रा.) १.३.२०.२३३.
 पितृपक १.४.१०९.३५५.
 पितृपल (वत.) ३.६.
 पितृपली (ओ.) १.२.५५.२५६; ७२.२५१;
 २.२.७.५०७; ४.२६.५७६.
 पितृपत्यर्ध २.४.२६.३३३.
 पितृ (आ.) १.१.५३.१३३; १३६.
 पितृनिर्देश ६.१.८५.६०.
 पितृति (पा. शा.) २.४.७७.५५५.
 पितृति (पा. शा.) २.४.७७.५५५.
 पितृति (पा. शा.) १.१.५६.१३३; १३३; ६.१.
 १६२.१३३; ७.३.७८.३३३; ७९.
 ३३५; ४.२७.३३३.
 पितृति (पा. शा.) ६.४.१६०.२३३.

°पिबि (पा. श.) १.१.५६.१११.

°पिल् (आदे.) ५.२.३३.३३३.

पिल् ५.२.३३. १११२१३१३१३३.

पिशाङ्ग ४.१.३९.२१६.

पिशाङ्गिला ६.१.१२७.९०.

पिशाङ्गी ४.१.३९.२१६.

पिशाच ५.२.१२१.१००.

पिशाचकी ५.२.१२९.१००.

पिष् (धा.)

पेष्ठा ६.१.६४.१११; ८.४.४१.४६३.

पेक्षति ६.१.६४.११२.

पिण्ड ८.४.६५.४६५.

°पिषि° (पा. श.) ७.२.१००.२१६.

पिष्टापिण्डी २.१.५७.३१६.

पी (साधितः) ६.४.४२. २११२२.

पीठ (गृहो.) ३.१.१. १११५; ६.१.८९.३१६.

पीठसर्पिन् ६.४.१४४.२२५; १११९.

पीठा ६.१.६९. ११२.

पीड् (धा.)

पीड्ये २.१.२.३३५.

पीड्यमान २.१.२.३३५.

पीत ३; २.२.१४.४१५; ३.१३.४४६; ३.४.

६७. २४२४२५; ४.२.२. १२१२.

पीतक २.१.१.३३५; ४.२.२.२३५.

पीतकल्प ५.२.६७.४००.

पीतकशब्द ४.२.०.२३५.

पीतविपीत २.१.६०.४०१.

पीता ३.४.६७.१३५.

पीतादि ५.१.११९.३६६.

पीतोदक ३.४.६७.१३५.

पीतम् (अ.) ३.४.२१.१३५; १३३०; ७.१. ३७.२५२.

पीतवास्थिरक ६.२.२.१५१७; ७.१.३७.२५५.

पीन ६.१.२८.२१२.

°पीनमुखी ६.१.२८.२१२.

पीभाव ६.१.३७. १११८१२२.

पीभाषवचन ६.१.३७. १४११५.

पीयमान २.२.११.४११.

पीलाया वा (पा. सू.) ४.१.८३.२३६.

पीलु ७.१.७४. १११६१६.

पीवरी ६.४.६६.२०८.

पीकोपवसन ६.३.१०९.१३५.

पीघोपवसनादि ६.३.१०९.१३५.

पु° (पवर्गः) १.१.५९.१३६.

°पु (पवर्गः) ६.१.८६.६६; ८.३.३७. १२१२४; १११५१६१६; ४१.४३४.

°पु° (पवर्गः) २६; ८.४.१.४१२.

पुंयोग ४.१.४८.२१७; ३१७८१२२; २.१३.२३५.

पुंयोगप्रकरण ४.१.३६.२१५.

पुंयोगादाख्यायाम् (पा. सू.) ४.१.१५.२०९.

पुंलिङ्ग (पा. श.) २.१.३६. १३२; २.२. ३३३; २.३.१८. १०११११११८; ४.१.९२.

१६१६१२११२६; १२८.२५८; ५.४.२७. ४३३.

°पुंलिङ्ग (पा. श.) ४.१.९२. १३१२४.

पुंलिङ्गनिर्देश ४.१.१२८. २५८.

पुंवचनसामर्थ्य ३.१.२५.३१.

पुंवत् (पा. सू.) १.१.५८.१५३; ४.१.७८. २३३; ८७.२३६; २.३८.२३६; ५.१. ११८.३६५; २.५२.३८५; ६.३.३४.१५०.

पुत्रहती ८४.४८.२२.२२

पुत्रादि २१.१.३६१.

पुत्रान्तादन्यतरस्याम् (पा. सू.) १.२.२.२६०.

पुत्रार्थ ७.२.१०७.१५.१५

पुत्रिका ७.२.४५.३३६.

पुत्रीयति १.२.१.२५८; ३.१.८.१३१९.

पुत्रीयन्तः (वै. शा.) ७.४.३५.३३९.

पुत्रीयिष्यति ६.१.३.२२.

पुत्रेदन्यतरस्याम् (पा. सू.) ६.२.२५.१४६

पुनःकल्प ८.२.३८.४३२.

पुनःपूर्व ६.४.८.१.१९.

पुनःप्रवृत्ति १.२.९.११२; ६.१.१.२७.१२; ४.१०.२.१२.

पुनःप्रवृद्ध २.२.१८.४१७.

पुनःप्रसङ्ग ७.१.२६.२५०; ५.४.२६०; ७२.२६४; ७३.२६६; ८२.१७०१११

पुनःप्रसङ्गविज्ञान १.१.५६.१११७१२३

पुनःसुख २.२.१८.४१७.

पुनः १.१; १.१.५६.१११.

पुनती ७.१.८०.२६९.

पुनराधेय २.१.३.३३६.

पुनरावृत्त १.७.

पुनरिद्ग्रहण ७.२.४७.२६६; ५२.१२६९.

पुनरुत्स्यूत १.४.६०.३४२; २.१.३.१५७७; ५.३३९; २.१८.४१७.

पुनरिष्कृत १.४.६०.३४२; २.१.४.३३२.

पुनर्धीय १.२.९.११९.

पुनर्भू ६.४.८.१.१९

पुनर (अ.) १.२; १.६; ५।५।२।०।२८

१।५।८।१२।१२।२१।२७।८।१६।१७।२६।

२७.४।११।२६.२।१३।१४.१६।२१

५।२२.११.५।८।१।१६.१४।१६।१७

१३।१६।१६.१२।१६।१९।२०.१०।२३

२।१९.२५.१६।२।२५.३।१७।२१

२१; २३; १०।१७।१८।१९.१।१।२६.२

२३; १४।१५.१०.१२; ३५; ३६;

१.१.१.३७; १.१.१.१२।१४.२५

२.३।२८.४.२; ३.२.२।२.४.३।१५

१.१.१७.१.६।२.५.२.६; ५.०; ४.

३।११.२२.२.१.२।१.१२

७.१.१.१८.८.६०; ९.३।१.१.२.५

२.२.६.३.१०.२.१.१.२।१.८।१.९

६.३.१.२.६.१.१.३.७.१.४.७.२.०.७.२

८.१.२.२.७.२.३.८.१.२.७.२.६.८.७

२.४.१.१.१.१.६.१.१.०.२.६.१.४

१.२.३.०.१.२.३.४.२.०।२.१.२.१.२.३

३.६.३.३.७.९.३.३.१.१.१.८.१.२.१.६।

२.७.१.४.२.२.२.७.७.१.२.१.४.४.१.०

१.२.१.४.१.०.१.४.१.५.२.२.८.१.२.१.५

४.५.१.१.१.५.१.१.२.४.६.१.१.२.३.१.१.४

५.१.३.४.२.४.१.३.४.७.१.१.५.४.४.९.१.१.८

२.१.१.८.८.१.१.१.७.१.०.१.१.४.२.२.१.४

२७ ४।७।११२६ १ १२१ ; १२२ ; १२५ ; ५१
 ; १२१ ; १२२ ; १२५ ; ५१
 २१ ३।१।११२३ ५।१२।२५ ६।६
 १२५ ; १२६ ; १२७ ; १२८ ;
 १२९ ; ५२. ६।१२।१६ ५३.०३१ ; ५६.०
 ४।१७ २१ १।२३ २ ५७.
 १३३ ; १३४ ; १३५ ; १३६ ;
 १७।१८।१९ ८।२० ९।११।१८
 १४२ ; १४३ ; १४४ ; १४५ ; १४६ ;
 १४७ ; १४८ ; १४९ ; १५० ; १५१ ;
 ५८.१५१ ; १५२ ; १५३ ; ५९. १२।१५।
 १७ १।६ ७ १५।२३
 ; १५४ ; ६१.१६० ; ६२. १६१ ;
 १६२ ; ६३.१६६ ; १६९ ; ६५.१६९ ;
 १७० ; ६७.१७१ ; १७२ ; ६८. २२।२४
 १७३ ; ६९.१७७ ; १७८ ; ६९. १०।२१ ४।१३।२६
 ६९.१७८ ; ७०. १८० ; ७२. १८४ ;
 २१।२३ १८५ ; १८६ ; १८८ ; ७३. ५।८।१०
 १८९ ;
 २.१.१९१ ; १९२ ; ४.१९३ ; ५.१९४ ;
 ९. ८।१९०।१९०।१२ १९६ ; १९७ ; ११.१९८ ;
 १७.१९९ ; २७.२०२ ; २०३ ; २१।२२
 ३०. २०६ ; २०७ ; ३१.२०८ ; ३२.
 १८।२५।२६ १ ५ २१
 २०८ ; २०९ ; ३३.२१० ; २११ ; ३९.
 १ १२ १६।२१ ४।१
 २१२ ; ४४.२१६ ; ४५. २१८ ; २२०
 १६।२१ १।११ ३ ४७.२२३ ; ४८.
 ; २२१ ; २२२ ; ४९.११३।१८
 २२४ ; ५१.२२७ ; ५२. २२८ ; ५८.
 १७ १५।१८।२१ ४।११५।
 २३० ; ६३. २३१ ; ६४. २३३ ;
 २५ ६।१२।२०।२४ १८।२१ ६।२१
 ; २३४ ; २३५ ; २३६ ;
 २३७ ; १३।२७ १।३।५।१४।२६ १।
 २३८ ; २३९ ; २४० ; २४१
 १० २।३।१।१२।२१ २ ६ १।२।
 ; २४२ ; २४३ ; २४४ ; २४६
 ३ ; ६८.२४९ ; ६९.२५० ; ७१.२५१ ; ७३.
 १६।१८।२।०।२२ २५२ ;
 ३.१. १२।१३।१३।१४।१४।२।२४
 २५४ ;
 १०।२४ ७।१८।१८।२।२६ २।९
 २५५ ; २५६ ; २५८ ; २५९ ;
 २५९ ; २.२५९ ; २६० ; ३.२६१ ; ४.२६३ ;

१।३ ७.२६४ ; ९.२६५ ; २६५ ; २।१८।१९
 २६६ ;
 १०. १४।२२ २६८ ; ११.२७६ ; २७७ ;
 १२. १२।१४।२२ ; १०।१६।२५ २७८ ; २७९ ;
 ५८. २१।२२ ६०. १।२२ २।२।२।२२
 २८० ; ६२. १४।१६।२१ ६।१२।१८
 २८१ ; ६३.२८१ ; ७२.२८२ ; २८३ ;
 ४.१.२९६ ; १।१२।२२ ६।१५।२४
 २९७ ; ५।१३ २१ ४ १२।१४।२४ ४।७।
 २९९ ; ३०१ ; ३०४ ; २. ३०५ ; ३०५
 १८।१९ ८ २४ ७ ३।१८ १
 ; ३०७ ; ३१० ; ३.३१२ ; ३।१३ ; ३।१५ ;
 १३. १८।२१ ६।१८ १७ १७ १७
 ३१५ ; ३१६ ; ३१७ ; १९.३२० ;
 २१. १।८।१५ १।१९ १९
 ३२२ ; २३. ३२६ ; २४.३२७ ;
 २९.३२८ ; ३२. १।११।१५ १३।१६
 ३३० ; ४२. ३३१ ;
 ४९.३३२ ; ५०.३३३ ; ५१.३३४ ; ३३५
 २४ ; ५२.३३६ ; ३३७ ; ५४.३३७ ; ५७.
 ३४१ ; ६३.३४४ ; ८३.३४६ ; ८४.३४७
 १३।१६।१६ ; ९०.३४८ ; ९६.३४९ ; १०१.
 ३५० ; १०४.३५१ ;
 २.१.१. ३।४।५।७।८।११।१४ २।७।
 ३५९ ; ३६१
 २८ ५।९।२२ १।१५ १०।१०।२।२।२।८।
 ; ३६२ ; ३६३ ; ३६४
 २८ ३।१०।१७।२।१।२७ २।२।२५ २।६
 ; ३६५ ; ३६६ ; ३६७ ;
 ८।२१ २।२४ २१ ११।१६ ८
 ३६८ ; ३७० ; ३७१ ; ३७३ ; ३७४ ;
 २. १६।२१ १४ १६.३८० ; १८.
 ३७५ ; १८.३७९ ; १९.३८० ; १८.
 १८।२० ३८१ ; २४.३८४ ; ३०. ५।६।९
 ३८५ ; ३५.
 ३८७ ; ३६.३८८ ; ३८९ ; ५१. ६।२०
 ३९४ ; ३९५ ; ३९६ ; ५२. १९।२२
 ५।१३।१३ १८ १८ १८ १
 ३९७ ; ५९.४०० ; ६९.४०५ ; ४०६ ;
 २.२.४०७ ; ५. ४०९ ; ६.४१० ; ३।३।
 १२ ; ४१२ ; ८.४१२ ; ४१३ ; १९.४१८ ;
 २४.४२० ; ४२१ ; ४२२ ; ४२५ ; ४२६ ;
 ४२७ ; २५.४२७ ; ४२८ ; २८.४२८ ; ४२९ ;

२९. ६१२४ १०१२३ ७ ६१२५ ; ३४.
 ४३६;
 ३०. १५१२२ ४ ४ १४१२०१
 ३०. ४३९; ४४०; ४४१; ४४२
 २२।२५ ; ४. ४४५; १२. ४४८; १३. ४४९;
 ३०. ४५६; ३७. १।२।२।८।८ २।२६
 ५०. १३।१७ १११२।१८।१८।२०
 ४६८; ६९. ४६९;
 ४७. ४७३; ८. ४७३; १०. ३।५
 ४७६; २६. ४७८; ४७९; ६२. १०।२१
 ६।६।२२ ; ८१. ४८६; ८२. ४८८; ८५. ५००;
 ३१. ११।१६ ४।५।१४।२० ११
 १४।२१ ७ १८ ५. ११; ६. १३।१४
 ७. १६ १५ १६।१७ १९ १२. २१;
 ७. १३; १४; ८. १६।१७ १९ १७; १२. २१;
 १७ २३; १३. २४; १९. २७; २१. २८; २२.
 १५।१८।१८ २५. १।२।४ ८।१९।२३
 ३३ ४।१३ २१ ८।११।२० ३१.
 ३३; ३३; ३४; ३०. ३९; ३१.
 १४।१५ १२।१५।१६।२०।
 २१।२२ ; ४०. ४८; ४३. ५०; ४४.
 ५।३ ५३; ५२. ५३; ६६. ११।१२
 १६।१८ १४।१५ २६ ७९. ६२; ८०.
 ६२; ८७. १०।१५ १३।२० ६९; ९१.
 १८।२२ ३।१४ ५ १२. १३
 ४. १२।१५।१६ २२ ४।१८।१९।
 २० ; १०५. १३; १०९. २५ १२५. ८९;
 १३१. ४।५ १३७. ९२;
 २०. ९३; ४. ९८; १४. १००; १६.
 १०१; ७८. १०९; ८३. ११०; ८४. १११;
 १०२. ८।१३।२४ ११३; १०७. ११५; १०९.
 १२।१३ ११७ ; ११०. ११८; ११५. ११९; १२०।
 १६ ; १७१. १३; १७८. १३;

३०. १३९; १२. ४।६।७ ; १८. १०।१२;
 १९. १४; ८३. १५१; ९४. १५२; १०७.
 १५४; १३१. १५८; १३२. १५९ ; १३३.
 १८ ४।१२।१३ १६०; १३५. १६१; १३६.
 १६१; १६१. १६५ ; १६६;
 ४. १. २।११।१२ १६८; २. १७८; ८. १७१;
 ९. १७१२ ; १९. १७२; २१. १७२; २५.
 १७५; २६. १७५; १७५; ३७. १७६; ६२.
 १७७; ६७. १७७; १७८; ८।१७ ६९.
 ६।१० १८०; १८१; ८२. १८३ ; ८५. १८४;
 ११०. १८७ ;
 ४. १. १८९; १९०; १९१; १९२;
 १९३ ; ३. २।३।२२ १९७; ४।५।१६।
 २० ९।१५।२२ १० ६. २०२; ७.
 ५।१३ २०३; १४. २०५; २०६; १५. २०८; २०९;
 १८. २।६ २०. २११; २५. २१२; २७.
 २१२; ३२. २।१८ ३६. २१५; ४८.
 १३। १३। २।३।२३ १२।१४।२० ६३.
 २२५; ६५. २२५; ७८. २२६; २३०; २३१;
 २३२; ७९. २३३; ८२. २३४; ८३.
 ४।२४ २३५; २३६; ८७. २३८; ८९. २।२०।
 २० ६।६ २४ १।१।११ ९२.
 ६।११।१२।२० १५।१९।२६ ९३. २४७;
 २४८; २४९; ९८. २५८; १०४. २५९;
 १०८. २५५; ११२. ७।११।१७।१९।२३ २५५
 ११४. १४।१५।२४ १३४. २५९; १५१.
 २६२; १५३. २६२; १५८. २६३; १६२.
 २६५; १६३. २६५; १६५. २६६; २६८;
 २. ४. २७३; ३६. २७८; ४५. २८१;

६६.२८६; ७०.२८६; २८७; ९१.९१२
 ९२.३१११
 २.२.३०२; ३.३०३; २३.३०५; २४.
 १३१६
 ३०६; ५३.३०९; ६६.३११; ६८.
 १७२०
 ३१२; १२०.३१६; १३२.३२३; ३२१
 १०१२१३
 ३२२; १५६.३२७;
 ५.१.१.३३६; २.३३८; १३.३३९;
 १९.३३५; २२.३३६; २३.३३७; ३७.
 ३५०; ४०.३५२; ५०.३५३; ५९.३५५
 २१ ३१११८
 ; ३५६; ६५.३६१; ९६.३६१;
 ११५.३६४; ११७.३६५; ११८.३६५;
 ११९.३६६; ३६७;
 २.२५.३६८; २८.३६९; ४१.३७४;
 ४४.३७०; ७२.३८७; ९४.३९३; ३९३
 १४
 ; ३९४; ६७.३९५; १२२.४००; १३५.
 ४०१;
 २.५.४०३; १४.४०५; २८.४०८; ४२.
 ४१०; ५५.४१३; १०१.४१५; १३३
 ५७.४१६; ६०.४१७; ६६.४१८; ७४.
 ४२८; ९३.४२८; १०६.४२९;
 ४.७.४३५; ८.४३२; १९.४३२
 १३१३१२१
 ; ४३३; २७.४३३; ६८.
 ४३७; ८७.४५१; १५४.४५६;
 ६२.१.१०१७१३३ ५१२
 ; २.७.५.
 १३११४ ; ७.१२; १२.१०१११
 १०३; १२.१०३; १४.१०३; १२.१०३
 २१२२
 ; १३.३१५; २३.१०.२५; ३०.१६;
 ३२.३३.१२; ३६.३३.३७. १५११७
 ३३; ३३;
 ४५.३३. ११२१२० १५११५१३३
 ३५.३३. ३५.३३. ; ४९.
 ३६; ५०.३३; ६१.३३; ६४.४३३५. १६३
 २२.३३. २१.३३. ७.३३. ७.
 ; २३; ६२. २१.३३. ७.३३. ७.
 १०१२१
 ५३३; ८३.५३; ८४.५६; ११०.५२१

२३१२१२६ ; ५८; ८५.६०; ६४; ८९.
 ६९; ११.७४; १३.७४; १०२.
 १२१२६ २१४ १११२११३ १५१
 ७६; ८०; १०८. ८२ ; ८३
 २६ ; ११२.२५; ११३. ८५ ;
 ११५.९८; १२३. ३१६१६११२ ; १२७.
 १११ १११ १२१.२१ १३११३ ; १३५. १२
 १५११७१७ २१६ ; १३; १४; १४५.१३;
 १५८. १७; १५९.१०१; १६१.१०२;
 १६६.१०३; १६७.१०६; ११७.१०९;
 १८२.११०; २२२. १११; २२३.१२०;
 २.१.१२१; १२२; ५२.१३१; ८०.
 १८१२० १३१ १३१६
 १३१; ६३.१३२; १३९.१३६; १७७.
 १०१११
 १३८; १९७.१४०;
 २.१.१४१; १०.१४५; १३.१४६; २५.
 १४७; २६.१४८; ३४. १५०; १५१
 २२ १३३ ३५.१५५; ४२.१५७; ६१.
 १६४; ६८.१६७; ७६.१६९; १७०; १०९.
 १७३ १७४ १११२५
 १७३; १७४ ; १११.१७५; ११२.
 १७६; १२४.१७६;
 ४.१. १७७११ १११ १३.१९
 १२३; १८४; १९.१८५; १८६; २२.
 १४ १४ २०१२६ १०११०१११
 १८७; १९०; १९१; १९२
 १६१२४ ३५१६
 ; १९३; ३४.१९५; ४२.१९६;
 १२१२५ २१८ ४६.१९८; ४९.२०१;
 १९७; १९८; ४६.१९८; ४९.२०१;
 ५२.२०२; ५५.२०३; ६२.२०५; २०६
 ४८११२१६ ; ६४.२०७; ७४.२०८; ८९.
 २११; ९०.२१२; ९३.२१२; ९०.२१४
 १९ १०६.२१५; १२०.२१८; १३०.
 २२१; १४२.२२५; १५५.२३०; १६१.
 २३१ १६३.२३३;

७.१.१.२३६; २३८; ३.२६२; १२.
 २३५; १४.२६६; २३.२३२; २३५; ३०.
 २५२; ३४.२५४; ३६.२५५; ३७.२५५;
 २५५; ५०.२५८; ५९.२६२; ७२.२६६;
 ७३.२६६; ७४.२६७; २६८; ८२.
 २७०; ८९.२७१; ९०.२७२; ९६.
 २७३; १२७६; २७५;
 २.३.२७३; २८१; १३१७७१९; ८.
 ११११; १०.२८४; १३.२९१; २६.३१३;
 ३५.२९५; ३६.२९३; ३७.२९३; ४४.२९५
 १५१२१२४; २९६; ४७.२९६; ६३.२९६;
 ६७.३००; ३०१; ७३.३०२; १००.३०८;
 १०१.३०९; १०२.३१०; १०६.३११;
 १०७.३१२; ११७.३१५;
 ३.४.३५६; १०.३५५; २८.३५२; ४४.
 १२१३; ५०.३६३; ५४.३६३; ८५.
 १३३६; ३३९; १२०.३६३;
 ४.१.३६६; ३.३६६; ९.३६७; ५५.
 ३५२; ९३.३६०;
 ८.१.५.३६९; ३६२; ३६४; ४.३६५.
 १३; १२.३६९; ३९.३७५; ५१.३७७;
 ५५.३७७; ३७८; ६०.३७६; ७१.
 ३८२; ७२.३८३;
 २.६.१९२१; ११.३९६; १५.३९७;
 १९.३९९; २१.३९९; २३.१९२३; ४२.
 ४०६; ४८.१२११२२; ५६.४१०; ६२.
 ४१२; ७२.४१२; ४१३; ८५.४१७;
 १०८.४२२;
 ३.१५.४२६; १७.४२७; २९.४२८
 १५१७७; ४२९; ३३.४३०; ३८.४३२;
 ३९.४३३; ४३.४३५; ४५.४३६; ५६.

म. भा. श. को. ९२

४३८; ५९.४४२; ७९.४४५; ८७.
 ४४६; ९७.४४८; १०८.४४९; ११२.
 ४५०;
 ४.२.४५३; ३.४५६; १४.४५६; ३२.
 ४६२; ६८.४६५.

पुनर् (अ.) १६; १७.

पुनर्वचन ३.३.१२.१३२; ४.२.१०४.१११११
 २१३; ३.५३.३०९; १३२.३३१; ५.२.
 १५.३१९; १७.३२६; ६.२.३३.१२५;
 ४.१३५.२२३; २२१.

पुनर्वचनसामर्थ्य १.१.५७.१३२.

पुनर्वसु (ज्यो.) १.२.६३.२३५; २३२.

पुनर्वसु (ज्यो.) १.२.६२.२३३.

पुनर्वसु (ज्यो.) १.२.६३. १५११७१९ १११३

पुनर्वसुपर्यायवाचिन् १.२.६३.२३१.

पुनर्वसुशब्द १.२.६३.२३६.

पुनर्वचन ७.२.४४.२९५.

पुनर्विधान ३.३.१०.१४१; ५.३.६०.४१७; ७.
 २.३७.२३१२; ४४.२९५; २९६.

पुनर्वृत्ति ६.४.१६०.२३०; ७.१.३०.२५२; ३.
 ७८.३३९; ७.५३५; ४.२७.३४९.

पुनश्चनसौ छन्दसि (वा.) २.१.३.३७७.

पुनस्त १.४.६०.३५२.

पुनस्तन ४.३.२३.३०५.

पुनाराज २.१.३.३७७.

पुपुत्रायिवाते ६.१.१. १२१४१७; १२; ३.
 २१.

पुपुत्रस ६.४.२२. १३१२४; १९३.

पुम् १.१.७२.१२७; २.७२.२५१; ५.३.६६.
 ४१८; ८.३.४१.४३४.

पुरुष° (पा. श.) ३.१.४०.४८.
 °पुरुष २.१.१.३६३; ३६७.
 पुरुषकार ६.१.६४. ५१६.
 पुरुषत्व २.१.१.३७०.
 पुरुषनियम १.४.१.२१५; १०८. १६१७.
 पुरुषवाधितत्व १.४.१९.३४२.
 पुरुषमात्र २.१.१. ११३७; २.६.४११.
 पुरुषराज २.२.३०.४३५.
 पुरुषव्यत्यय १.४.९. ७१३; ३.१.८५. ६४; ६५.
 पुरुषशब्द २.३.५०. ४६४.
 पुरुषशब्दप्रयोग २.३.५०. ४६२.
 पुरुषसंज्ञा १.४.१. १२१११६१७; १९.३४९.
 १९.
 पुरुषायुष ५.४.७७. ४४०.
 पुरुषारम्भ १.१.४६. २१२२; ५६.१३३; १३४.
 पुरुषार्थ २.१.१.३६६.
 °पुरुषोपग्रह ३.१.६७. ५३.
 पुरुहूत (देवः) १.२.४५. २२०; ३.१.२५५; ४.
 १.२५६; २.१.१.३७०.
 पुरुवसः (वै. श.) ५.२.३९. ३७९.
 °पुरोडाश (य. वि.) ४.१.३३. २५४.
 पुरोडाशीय ५.१.२. ३३७.
 पुरोडाश्य ५.१.२. ३३७.
 पुरोहित १.
 पुलाक १.४.२३. ३२५.
 पुष् (धा.)
 पुष्यति १.१.६८. १७७.
 पुष्यन्ति ३.१.२६. ३६.
 पुषेम ६.४.१७. २०११.

अपुष्यत् ३.१.८७. ६९.
 पुषादित्व (ग.) ६.१.५२. २५१.
 पुषादियुतायुदितः परस्मैपदेषु (पा. सू.)
 १.३.१२. २७२.
 पुषादिपाठ (ग.) ३.१.४६. ६१८; ५८. ५१.
 °पुषि (पा. श.) ३.१.८७. ६१८; ८३. ६२.
 पुष्कर १.१.५६. १३९.
 पुष्करसच्छब्द ७.२.११७. ३१५.
 पुष्कलक २.३.३६. ४५६.
 पुष्टिवर्धन ६.१.३७. ३३.
 पुष्प् (धा.)
 पुष्यन्ति ८.१.१२. ३७०.
 पुष्प ४.१.६४. २२६.
 पुष्प° ४.३.१६६. ३२८.
 पुष्पक १.२.३१. २०२; ६.१.१५८. ५१५; १६३.
 १०६; ३.८२. ११७११.
 पुष्पमित्र (मा. वि.) ३.१.२६. १३४; २.
 १२३. १३३.
 पुष्पहारिन् ६.२.८०. १३७.
 पुष्पाभिहार ३.१.२२. २६.
 पुष्पित ३६.
 पुष्य (ज्यौ.) २.३.४६. ४६०; ३.१. २६. ३५;
 ४.१.९२. २४६; २.३. २७२; ४.२. ७२.
 पुष्य° (ज्यौ.) १.२.६३. २३२.
 °पुष्य (ज्यौ.) ६.४.१४९. २२६.
 पुष्यनेत्र ५.४.११६. ४४५.
 पुष्यमाणव ७.२.२३. २६६.
 पुष्यमित्रसभा १.१.६८. १७७.
 पुष्ययुक्त ४.२.३. २७२.
 पुष्ययुक्तशब्द ४.२.३. २७२.
 पुष्ययोग (ज्यौ.) ३.१.२६. ३५.
 पुष्यशब्द ४.२.३. २७२.

पुण्यसमीपगत ४.२.३. ^{१३१९६१९६}
 पू (धा.) ७.२.३५.२११.
 पुनाति १.२.७१.२५६.
 पुनीतः १.१.५.५१; ३.१.२.२३५; ६.
 १.१८६.११३.
 पुपुवतः ६.१.९१.७३.
 पुपुमुः ६.१.९१.७३.
 पविता १.१.४.५१.
 पुनीहि १.१.५७.१३३.
 अपावति १.१.३.४९; ७.२.३१.२७७;
 ८.२.६.३१९.
 अर्षिषवत् ७.४.१. ^{३११५}
 मा प.वीत् ८.२.६.३१९.
 पुनीते १.३.७२.२१५.
 पविषीय ३.१.३.६.
 उत्पिपविपते १.१.५९.१५७.
 विपुनाति (वै. श.) ८.१.३५.३७३.
 व्यतिपुनते १.३.१४.२७७.
 पवते ३.२.१२७.१२९; ८.१.६६.
 ३७९.
 मपुनीहि १.१.५७.१३३.
 व्यतिपुनन्ति १.३.१९.२७९.
 पू° १.३.१०. ^{२११२३}
 °पू° ८.४.३२.४६९.
 पूः काम्यति ८.३.३८.४३३.
 पूह (धा.) १.२.१८. ^{१९१९१२०} ; २२. ^{७१२१}
 १५. ^{२००} ; २२. ^{२०९}
 पूजन ५.४.६९.४३६; ८.१.६७.३७९.
 पूजनः पूजितमनुदात्तम् (पा. सू.) ८.१.
 ६८. ^{१२१३११४} ; ३२०.
 पूजनान्ता ५.४.६९. ^{२४१२५}
 ३३३.
 पूजा २.२.१४. ^{१५} ; १८. ^{१५} ; ३.१.१९.२७;
 ४.१.१६३. ^{२३१२२४} ; ५.४.६९.४३९;

७ १.६८.२६२; ८.१.३९.३७५; ७२
 ३१३.
 पूजः ग्रहण ८.१.३९.३७५.
 पूजार्थ १.१.४४. ^{११०५} ; २.२५.३०९.
 पूजित २.२.१४. ^{११५} ; ८.१.६७.३७९.
 पूत्र (धा.) १.१.४. ^{५१} ; ३.७२.२१५; ८.२
 ४४.४०७; ४.३४.४६२.
 पूत्रग्रहण ८.४.३४.४६२.
 पूत ४.१.३६.२१५; ८.२.४४. ^{१०७} ;
 पूतकृतायी ४.१.३६.२१५.
 पूतकृत् (देवः) ४.१.३६. ^{५१६}
 पूतकृत्वादि (ग.) ४.१.३६.२१५.
 पूतयव २.१.१७.३१९.
 पूति ८.१.६८. ^{६१०} ; ६९. ^{१९१२०१२१२९}
 २३१२३१२५. ^{३८०}
 पूतिकृत् (यज्ञो.) १.१.५६. ^{१३७} ; ३.२.
 ११०. ^{११७} ; १११. ^{११०}
 पूत्वा (अ.) १.२.१. ^{४११} ; ७.१९. ^५
 पून ८.२.४४. ^{१०७} .
 पूनी ६.१.११२.८३.
 पूयमानयव २.१.१७.३१९.
 पूर (धा.)
 पूरयति ५.२.४८. ^{३२३}
 पूरण २.२.३. ^{१७१८५५८१९} ; २४. ^{१६}
 १.४८. ^{६१७८} ; २.४८. ^{३२३} ; ११. ^{१२०१}
 २१ ; ३.४८. ^{४१५} ; ६.३. ^{५१३३}
 पूरणकर्मन् ३.४.३२. ^{१३५}
 पूरणगुणसहितार्थसत् (पा. सू.) ३.२.
 १२७. ^{१२९} .
 पूरणग्रहण ५.३.४८. ^{१३११४}
 पूरणप्रत्ययान्त १.१.२. ^{३१२} .

पूरणात्° (पा. सू.) ५.१.४८.३५२.

पूरणान्त. २.२.३. १७।१७।१८ ४०८ ; ५.१.४८.३५२.

पूरणी ५.२.५२. २०।२०।२१ ३८४ ; ३८५ ; ४.११६. ४१२ ; ६.३.३४.१५४.

पूरि (पा. श.) ५.१.१११.३६२.

°पूरि° (पा. श.) ५.१.१११.३६२.

पूरुष ६.१.७.१२ ; ४.०४.२०१.

पूर्णे १.२.९.११६ ; २.१.३५.३८३ ; ६.१.१२७. १६.

पूर्णिमास ४.२.३५. ११।११ २७३.

पूर्णिशब्द २.१.३५.३८३.

पूर्त्वा (अ.) ७.२.१०.२८३.

पूर्व (स. ना.)

पूर्वः १।६ २।३।१७।२१ ३४ ; १. १.३.४६ ; ७.५८ ; ९.६२ ; ३४. १२ ; ४५. ६।१५।१७।२१ १११ ; ११२ ; ४७. ६।१० ५७. १०।१६ १।१ ६५. ११।१५।१५ ६७. १७२ ; ३.१.२७३ ; ४.२.३०६ ; २.१. १०.३६१ ; ६९.४०४ ; २.२५.४२८ ; २८. ३।४ ४२४ ; २७.४३० ; ४.३३.६।७ ३.१.२. १५।२० ७।८।१९।१९।२५।२७ ३ ; २.३. २०.१४६ ; ४.२.१.१७३ ; ४.१.१८. १।१० ; ३४.२१४ ; २१५ ; २.३५.२७६ ; ४५. १०।१३ २८१ ; ४९.२८१ ; ५.३.६. २।४२४ ; ४.३०.४३४ ; ६.१.४. १२. १०।१० ७७.५२ ; ५४ ; १०२. १८।१८।१८ १।१ १३५. ११ ; १२ ; १६७.१०६ ; २.१४३. १३६ ; ७.१.१.२३८ ; ३.४. ३।१९ ; ४.५३. ३६३.

पूर्वा १.४.१३.३१४ ; ५.१.११६. ३६६.

पूर्व १२ ; १.४.१.२२७ ; २६९ ; २.२. ६.४११ ; २.४.२६६ ; ४.२.९२. ८।१।१२। १२ ; २११ ; ३.१५५.३२१ ; ५.१.११५. ३६३ ; ७.१.३७.२५६.

पूर्वम् १.१.२१. १८।१९ ; ५७.११२ ; ६३.१६६ ; १।२।१५।१५।१५ २.२७. ५।६ ; ४३.२१६ ; ३.६०. १९।२०।२५। २६ ; ४.२.३०५ ; ३०६ ; ५७. १७।१८ ; १.१.३७३ ; २.३७६ ; १०.३७६ ; ३८० ; ५९. १७।१८ ; २.६.४१२ ; १९. २२।२२ ; ३०.४३५ ; ३४. १९।२१।२२ ४७३ ; ४.८.५.५०२ ; ३.१.२. १६ ; ३. १ ; ४५.५३ ; २.११४.११९ ; १२४.१२७ ; ४.१९.१७२ ; २१. ६।७।८ १७३ ; ७७. १८१ ; ८२.१८३ ; ४.१.५०. १।११ ५४. २१३ ; ६३.२१५ ; ८९.२४४ ; ५.१.५९. ३५५ ; ३.७.४०५ ; ५५.४२३ ७।१२ ४१६ ; ६८. ४२४ ; ४.३०. १७।१८ ; ६.१.५. १७ १८ ; ३७. ३७१ ; २।८।११ ३७.३७१ ; १०८.८१ ; १३५. २२।२३।२७ १३ ; १५८.१८ ; १६१.१०१ ; १८६.१११ ; २१७.११८ ; २२३.१२० ; २.३९.१२५ ; ४.१. १८० ; ७.१.१०. ७।९ ७२.२६५ ; ४.१.३५५ ; ८.१.१२. ३७० ; ३५.३७३ ; ७०. १५।१६।२० ३८१ ; ७२. ३८२ ; २.१.३८५ ; ३।४ ३.८८.४७७.

पूर्वम् ३.२.१.१५ ; ४.१.५५.२२१ ; ११४.२५६ ; २५७ ; २.१०४.२१६ ; ३.१३२. ३२२ ; १५६.३२७ ; ६.१.१०२.८० ; १६६. १०४ ; ३.६८.१६७ ; ४.१४८.२२७ ; ७.२. ४४.२२८ ; ८.२.१०७.४२१.

पूर्वण ५।६।७।१०।१२।१५।१६।१९ ;
 ५।७।१०।१२।१५।१७ ; १०-१५-
 १०१; १५-१०३; ६३-१६३; २-१५-
 २१६; ४-१७-३१९; ५०-३३३; ७५-
 ३१२; २-१-१०-३७२; ७-३७२; ३-६०-
 ४६६; ३-३-२०-१२६; १३६-१६१; ४-
 १-१८-२१०; ७-२-३३; ५-३-५५-४१६;
 ६-१-१५-११२४ ; १९२-११४; २-८०-
 १३१; ४-१४-२०१; ७-१-८१-२६९;
 २-४७-२९६; १०२-३१०; ३-८५-
 १११३ ; ८-१-६८-३८०; २-३८-४०४;
 ३-३४-४३०; ४३-२०२०२२ ; ११-
 ४५-४३५; ४-३-४५४; ४५५.
 पूर्वैः १-१-१-१५१५ ; ४-३-१०-३१४;
 ८-१-५६-३७८.
 पूर्वय १-१-३११२.
 पूर्वस्मात् १-१-५७-१४३; ६-१-५-१०;
 ७-२-१०-२८३; ३-५०-३२९.
 पूर्वान् १-१-७२-१८६.
 पूर्वभ्यः ८-१-३०-३७५.
 पूर्वस्य २५; ३३; ३४; १-१-१९-७२;
 ५७-१२३; ५।६।७।१०।१५।१६ ३।४।५ ;
 १०।१२।१५।१६।१८ ; ६५-१६९; ६७-
 १०।२३।२४।२५।२७ ७।७ २।२।४ ;
 १०१२; ७२-२५१; ३-९-२६६; १२-
 २७४; ५८-२१२१; ६२-१८।२०।२४ ;
 २१९; २-१-२-३७५; ३७६; ४-३-१४०-
 १५।२० ४।५।८।९ १५।१७ ;
 २६ ; १-१३; १२-१८ ; ३७-५।२४।२५ ;
 ४६।९ ; ६४-२३ ; ८४-५७ ; ८५-५९;
 ६०; ८६-६६ ; १०८-२२ ; १२५.

८६; १९२-१।१।११।११।१७ ; ३-१११-
 १७५; ४-१४८-२२।२३ ; ७-१-७२-२६३;
 १।२०।२१।२३।२४ २६४ ; ४-९-३४३; ८-२-
 १०८-४२२.
 पूर्वयोः १-२-६४-२३४; ६८-२१८; ३-
 ६२-२३७; ५-४-१९-४३२; ३।७ ४३३; ६-१-
 १२-१६.
 पूर्वस्मिन् १-१-५-५५; ५१-१२६; ६२-
 १६१; २-२८-२०६; ३-१-९०-७४; २-
 ६९-१०८; ४-१-५४-२२३; २-१०४-
 २१७; ४-२०-३३०; ५-१-५२-३५२;
 २-४८-३८३; ११८-३१८; ३-२२-४०७;
 २७-४०८; ६-१-१०२-७१८ ; १२५-२७;
 ८-२-७८-१५१५ ; ३-७-१-२५३.
 पूर्वा १-१-१२-६८; २८-१६; ४३-
 १२।१३ १०१; ६३-१६७; २-४-२१६; ३-
 १४-१७।१७ ४-१-२१२३ ; ७।१६।२५ ;
 २१९; १७-३१९; ५१-३।६।७।१।११।
 १४ ; २-२-२८-४२३; ४२९; ५-२-४८-
 ३३५; ४-१९-४३३.
 पूर्वाः १-३-६०-२२३; ४-१-३०३; ४२-
 ३३३; ५-४-३०-४३४.
 पूर्वाम् १-४-५७-३१९; २-१-१-३६५;
 ५-४-१९-४३३.
 पूर्वस्याः १-४-२-३०४; ५-२-४८-
 ३८३.
 पूर्वस्याम् ५-२-४८-३८३.

१३।२।२५ ; १२.१२ ; १३.१७ ; ३०.
 २२ ; २५.३६ ; ८५.६० ; ३.५०.१६२ ; ७.
 २.१०.१२।१३।१३ ; ३६.२१२ ; ३.४४.
 ६।१६ ; ५०.३।३।४।४ ; ८.२.११.३९९ ;
 १९.३९९.

पूर्वविप्रतिषिद्ध १.३.११.२७३ ; ४.२.३०६ ;
 २.२.६.४१२ ; ४.७९.४७१ ; ३.१.१०९.
 १६।१७ ; ४.२.१२४.२९९ ; ७.२.३.२८२ ;
 ४.१.३३५.

पूर्वविप्रतिषेध १.१.५९.१।५।६ ; ३.११.२७३
 २१ ; ४.२.३०६ ; २.४.९.४७१ ; १२.४७३
 १०।११।१५।१९।१९ ; १७।१९।२०
 ; ८५.४९९ ;
 ३.१.६७.६० ; १०९.२४ ; १२५.२८ ; २।३
 ३.४.१३९ ; १४० ; ४.३७.१७६ ; ७७.१८२ ;
 ४.१.७५.१।१२।१२।१६।१८ ; ८५.२३७
 १५।१५ ; २.३६.२७८ ; २।२ ; १२४.
 १४ ; १३७.१८।२०।२० ; ५.१.२.३।५।
 ११।१३।१५।१७।१९।२० ; ११९.६।६।
 १०।१० ; ३.७२.१०।१३।१७।२०।२३ ; ४.
 ७.१०।१४ ; ६.१.१२.१७ ; १८ ; १७.११।
 २७ ; ९१.७३ ; २.१३०.१३६ ; ४.४१.
 १९९ ; ४७.३०० ; ४८.२०० ; २०१ ; ७.
 १.६.१६।२४ ; ७३.२६६ ; ९६.२७५ ;
 ४।७।११।११ ; २.३.२८२ ; ४.१.३३५ ;
 ५०.३३५ ; ३३८.

पूर्वविप्रतिषेधार्थ १.३.११.२७३ ; २.४.८५.
 ५००.

पूर्वविप्रतिषेधावचन ३.१.६७.६०.

पूर्वविज्ञान ७.३.३.३१८.

पूर्वशब्द १.१.५७.१३० ; २.२.३८.४३८.

पूर्वशब्द १.१.७२.१८६.

पूर्वशालाप्रिय १.४.२.३०९ ; २.१.१.३७३.

पूर्वसंज्ञा १.२.२७.२०३ ; १।१३।३४.

पूर्वसहस्रसंज्ञार्थ (पा. सू.) २.१.३०.
 ३८५ ; ४.१.१.१९२.

पूर्वसवर्ण (पा. शा.) १.१.१९.२०।३२ ; ४.३.
 ३१२ ; ३१३ ; १०४.३५१ ; ६.१.७०.१३।
 १३।१५।१७ ; १०२.५।१०।१७।२२ ; ७३ ;
 १०८.६।६।१७।२१ ; ३.६.८.१६६ ; ४.
 १३०.२२३ ; ७.१.२५.२३१ ; २.८.२५५ ;
 ३९.१६।१९।१९।२०।२० ; ७७.१६।१८।
 १८।२० ; २.१००.३०८.

पूर्वसवर्ण (पा. शा.) ६.३.६८.१६६ ; ७.१.
 ९६.२७६.

पूर्वसवर्ण (पा. शा.) ६.३.६८.१६६.

पूर्वसवर्णग्रहण ६.१.१०.२.७८.

पूर्वसवर्णदीर्घ (पा. शा.) १.४.१०.३.५१ ;
 ६.१.१०.२.१५।३२ ; ८३ ; ७.२.१००.
 ३०८.

पूर्वसवर्णदीर्घत्व ६.१.६९.४३ ; १०२.७६ ;
 ८९ ; १०८.८४.

पूर्वसवर्णदेश ६.१.१०.२.७८.

पूर्वसूत्र ३६ ; १.२.६८.२१८ ; ४.१.१४.२०५ ;
 ७.१.१८.११।११।१६

पूर्वसूत्रनिर्देश ४.१.१४.२०५ ; ६.१.१६३.
 १०४ ; ७.१.१८.२१३ ; ८.४.७.४५५.

पूर्वाः (ज्यों.) १.२.६०.२३१.

पूर्वादि (ग.) १.१.२९.३१२ ; ३४.२१।२२ ;
 ९३ ; २.१.३१.३८५ ; ६.२.१९९.१४०.

पूर्वादिभिः (पा. सू.) १.१.७२.१८६.

पूर्वादिभ्यो नवभ्यो वा (पा. सू.) १.१.३५.
 ३३.

पूर्वान्त १-१-४७. १३१३१४२३ ; २०१२२ ;
 ५१. २५१२५ ११२५१२७ ; १२८ ; ४-१-८७-२३८
 ८ ; १५५. १०१११ ; १५८. २०१२२ ; २६४ ;
 १६१. २६४ ; २०११. १२११४ ; २३६ ; ३.
 १५. २०१२२ ; २३. १०११२ ; ६-१-७१.
 २२ ; १३५. १३६ ; २. १६९. १३६० ; ३. ७४.
 ११११३ ; ७-१-६. ५१७८ ; ५०. २१६१ ;
 १६६ ; २२४. १०११० ; ४२८ ; ४२६ .

पूर्वापराभाव १-४-१०९. ३५६.

पूर्वापेक्ष १-१-३. ४५.

पूर्वाध्व ४-३-४. ३०३.

पूर्वासः (वै. शा.) ५-४-३०. ४३४ ; ७-१-५०.
 २५७ ; २५८.

पूर्वाहः (वै. शा.) ५-४-३०. ४३४.

पूर्वाह्न २-१-४३. ३१३.

पूर्वाह्न° ४-३-२४. ३०५.

पूर्वाह्नियेय २-१-४३. ३१३.

पूर्वाह्नितन ४-३-२४. १६१११ ; ५-३-२४. ३०६.

पूर्वाह्निसफोटक ६-२-५२. १३६.

पूर्वेद्युस् (अ.) ५-३-२२. १६०३२.

पूर्वे प्रौष्ठपदे (ज्यो.) १-२-६०. २३१.

पूर्वे फल्गुन्यौ (ज्यो.) १-२-६०. २३१.

पूर्वेष्टुकामशम (दे.) १-४-२. ३१० ; ६-१.
 ८५. ३१२.

पूर्वोक्त ३३ ; २-१-१०. १७१९ ; ६-१-१०८. २१२ ;
 ३-६६. १६६ ; ४-१०४. २१३ .

पूर्वोच्चारित १-१-१. ३१०.

पूर्वोत्तर (द्वि. वा.) १-१-२८. १७१७ .

पूर्वोत्तरपद १-४-२. १३१५१६१९ .

पूर्वोपदेश ११११३ ; ३५.

पूर्वोभ्यासः (पा. सू.) ६-१-४. ३.

पूर्व्यः (वै. शा.) ५-४-३०. ४३४.

पूर्व्यस् (वै. शा.) ५-४-३०. १६१६१७१८ .

पूर्व्या (वै. शा.) ५-४-३०. ४३४.

पूर्व्यासः (वै. शा.) ५-४-३०. ४३४.

पूर्व्याहः (वै. शा.) ५-४-३०. ४३४.

पूल २-१-५१. ३१३ ; ६-१-८४. ५६ ; ५७.

°पूल° ३-१-७. ३१३.

पूलपाणि ३-१-७. ३१३.

°पूषन्° ६-४-१३. १६१७७ ; १६३.

पृच् (धा.)

संपृक्त ३-२-१४१. १३३.

पृच्छति° (पा. शा.) ६-१-७७. २५७.

°पृच्छति° (पा. शा.) ६-१-७७. २५३.

पृग् (धा.)

पृणति ३-१-४८. ६१.

पृणस्व (वै. शा.) ४-४-१४०. ३३५ ;

५-४-३०. ४३४.

पृण ६-३-७०. १६७.

पृणि (पा. शा.) ३-१-७८. ६१.

पृत् ६-१-६३. २३२३१२३ .

°पृत्° ६-१-६३. ३२.

पृतना ६-१-६३. ३२.

पृत् ४-१-१२०. २५८.

पृथक् (अ) १-१-३७. २१७ ; ३८. २५७ ; २-१-११३ ;

४७. २२३ ; ६४. १२१४१४१५ ; ६११ ;

२३९ ; १११११ ; ४-३-३१२ ; ३७. ३३१ ;

२-२-३४. ४३५ ; ४३६ ; ३-५२. ४५६ ; ३-

१-७९. ६१ ; ४-६२. १७७ ; ४-१-४४. २१७ ;

२-४९. २३२४ ; ५-१-१९. ३६४ ; २-३९.

३७८; ५१०.३८१; ६.१.८४.५६; १०२.
१४१९; ३.३४.१५०; ७.३.१०८.३१६
२०; ८.१.५६.३७६; २.८०.४१८.

पृथकरण ५.२.५१.३८१.

पृथक्त्व १.१.६९.१८०; २.५८.२३३; ५.१.२.
३३८; ६.४.१७४.२३१.

पृथक्त्वनिर्देश १.१.५५.१३२; ३.९.२६६;
२६७; ३.४.१९.१७२; ८.१.८.३६७.

पृथक्त्वाभिधान १.२.५८.१३१.

पृथक्परिहार ७.२.८४.११५.

पृथक्प्रतिषेध ६.३.३४.१५०.

पृथक्प्रतिषेधवचनसामर्थ्य ६.३.३४.१५०.

पृथक्संज्ञाकरण १.१.६२.१०१११७.

पृथक्संज्ञाकरणसामर्थ्य १.१.६२.१०१११७.

पृथक्स्वरनिवृत्त्यर्थ ६.१.१५८.९७.

पृथगनुबन्धत्व १.२.१.१९६.

पृथगर्थ २.१.१.२७२७२८; ३६२.

पृथगादि २.३.३२.४५७.

पृथगग्रहण ३.३.२०.१२६; १.१.७.४३.१४१६;

४.४.११९; ५.१.१९.३१६; ७.२.३६.
२९६; ४.२.१५.

पृथगजाति ४.१.४४.२१७.

पृथगभूत २.२.२९.८३३; ३.२०.२१२१.

पृथगवातादर्शन ४.२.४९.२८१.

पृथग्विनानानाभिस्तृ.ीयान्यतरस्याम् (पा.
सू.) २.३.३२.४५७.

पृथग्विभक्ति १.३.१०.२६७.

पृथग्विभक्त्यन्त १.२.६४.२३६.

पृथिवी ६; १.१.५०.१२३; २.६.४.२४२; २.

२.२९.४३२; ४.१.३२.२१६; ८५.२३६;

५.४.५७.४३७; ६.१.६३.३१; ८.१.४.
३६५.

पृथिवीमध्य ४.३.१३८.३०१.

पृथिवीरूपद्रव्यमान्येषु (पा. सू.) ६.१.
२२५.१२२.

पृथिवीधिकार १.१.५०.१२३.

पृथु २.१.५५.३१७; ३६८; ५.१.१२१.३७८; ६.
४.१५५.२३०; १६१.१४१७२३.

पृथुपर्ण १.१.५६.१३७.

पृथुवादि (ग.) ५.१.१२२.३७०.

पृथुन्दारिका ६.३.३४.१५०.

पृषत् ३.

पृषती २३.

पृषोदरप्रकार ६.३.१०९.११७३.

पृषोदरादि (ग.) ६.३.१०९.११७३.

पृष्ठ १.२.४५.१६१६; ३.१.२५०; ४.५१.३३४;
२.२.२४.४२६; ५.३.६६.१७१८.

पृष्ठप्रतिवचने हेः (पा. सू.) ८.२.९२.४२०.

पृष्ठा (अ.) ७.१.३७.२५३.

पृष्ठ (प्राण्य.) १.३.१.२५६; २.७.२८१; ४.
२.४२.१४१७१७; ६.१.९.१४; ४५.
१९.
३६.

पृष्ठतः (अ.) १.२.६४.२४१; ३.१.२.३१.

पृष्ठशय ३.२.१५.१००.

पृष्ठञ्च ४.२.४२.२७९.

पृ (धा.)

मा पिपहः १.१.५१.१२८.

पृथते १.१.५१.१२८; १२९; २.४.८.
४७५.

अ.पो.पृथते १.४.२.३८७.

निपुपृथति ७.२.१०.२८३.

निपे.पृथते ६.१.१२.१८.

पेज ४-२-३६-२७८.
 पेया १-२-६४-२३५; ६-१-८४-५७; ५८.
 पेंडुम् (अ.) ६-१-६४-११९.
 पैङ्गलकाण्व १-१-७३-१९०.
 पैङ्गाक्षीपुत्र ४-२-२८-२७६.
 पैङ्गाक्षीपुत्रीय ४-२-२८-२७६.
 पैङ्गी ४-२-६६-२८६.
 पैठरिक ४-४-५५-३३२.
 पैठसर्ष ६-४-१४-२३६.
 पैतामहक ४-२-१०४-२१५.
 पैतृक १-३-२१-२८०.
 पैतृमत्य ४-१-८५-२३६.
 पैतृष्वसेय १-१-५१-१२६.
 पैत्तिक ५-१-३८-३५१.
 पैप्पलाद् ४-२-६६-२६६; ३-१२०-३५९.
 पैप्पलादक ४-१-१-१६५; ८६-२३७; २-१०४-२६७; ३-१०१-३५५.
 पैल (मा. वि.) ४-१-१६५-२६८.
 पैलादि (ग.) १-२-४१-२१३.
 पैलाय (मा. वि.) ४-१-१६५-२६८.
 पैलमूल ५-१-९७-३६२.
 पैलुशीर्षि ६-१-६१-४१.
 पैलुशीर्ष्या ६-१-६१-४१.
 पोटा ३-१-१७-२६.
 °पोटा° ३-१-१७-२६.
 पोटायते ३-१-१७-२६.
 पोटायुवती २-१-६९-४०३.
 पोतृ (य. वि.) २-१-१-३७३; ३-२-१३५-१३०.
 °पोतृ (य. वि.) १-१-५१-१२६; १२७; ६-१-९१-७३.

पोपुव १-१-४-२५; ५७-१५१७.
 पोपूयितृ ६-४-४९-२०१.
 पोरदुपधात् (पा. सू.) ७-१-६५-२६२.
 पोष ३-१-८७-६९.
 पौ १-१-५८-५५३.
 पौख ४-१-८७-२७१; ५-१-११९-३६५.
 पौखी ४-१-१५-२०९; ८७-२३८.
 पौणिकेर (मा. वि.) ४-१-११४-२५६.
 पौतन्य ४-१-३-१६९.
 पौतिमाध्या ४-१-७४-२३८.
 पौतिमाध्यायणी ४-१-७५-२३८.
 पौत्तिक ४-३-११६-३३६; ३५७.
 पौत्र ४-१-१०४-१६२; १६२-२६५.
 पौत्रप्रभृति ४-१-१६२-२६५; २६५; १६३-१२१२१६१९७१७२०१२१-२६५.
 पौत्रप्रभृतिवन्ध ४-१-१६३-२६५.
 पौत्रप्रभृतिसमानाधिकरण ४-१-१६३-२६५.
 पौत्रप्रभृत्यपेक्ष ४-१-१६३-२६५.
 पौनःपुनिक ६-४-४४-२३६; ८-१-१-३६४.
 पौनःपुन्य ८-१-१-३६४.
 पौयमानि १-१-५-५४.
 पौरव १-४-५१-१११५१५१२०१२७; ४-१-१६८-२६९.
 पौराणिक ४-२-६०-२८०.
 पौरुषेय ५-१-१०-१११३१३१३१३१३.
 पौर्णमासी (का. वा.) ४-२-२१-२७५; ३५-२७७; ५-१-९४-३६१; २-८२-३८८.
 पौर्णमासी° (का. वा.) १-१-२३-८०.
 पौर्ति १-४-२-३०३.
 पौर्वकाल्य ३-४-१-१७३; २१-१७३.

पौर्वापर्य १.२.२९.२३^३; ४.१०.९.५५^३; ३५^३
१०१११ ; २.२.२९.२३^३; ४.३५.२३^३;
२६^३; ६.३.३२.१५^३; ४.६२.२०^३.

पौर्वापर्याभाव २.४.३५.२३^३; २६^३.

पौर्वाधिक ४.३.२०^३.

पौष (ज्यो.) ४.२.३.२३^३; १०.२.२३^३; ६.
४.१२.२३^३.

पौषी ४.२.३.२३^३; २.२३^३; २१.२३^३.

पौष्करसादि (ग.) ८.४.२८.२६^५.

प्या ६.४.२२.१३^३; ६६.२०^३.

प्याय ६.१.३७. १३११८१११२०१२२
३१

प्यायि (पा.श.) ८.४.३२.२६^९.

प्र (ज.) १.१.१२. १२१३१६१६ ; ३.१.२५^६
१० ; ७२.२१^३; ४.२.३०^३; ६०. २१२११
३२२ ; २१२१ ; ३.१.२. २६ ; ३. १८१७ ; ३. १८ ;
३. १८ ; ५.४.३०. १६१८१९ ; ६.१.१.
१८ ; ८९.६९ ; ७.१.६८. १२६२^० ; ८.४.
२८. १११२१३१३११२

प्र (ज.) ६.१.८९.६९^९.

प्रकट ५.२.२८.३७^५.

प्रकरण १.१.२३. २१^६ ; ५०.१२^५; २.२५.
२६^०; ५०. ११११२ ; ३.१.२५^५; १०.
२६^८; २.१.१.३६^३; २.११.२५^५; ४.१.
२८.२१^९; ९३. २५^०; ६.१.८२. १५^६
१७२३ ; ८५. ७१११ ; ७.१.७६. २७^३; ८.
३.३९. १९११३ ; ४.१.२. १३१७^३.

प्रकर्तुम् (अ.) १.१.५१.१२^७; ३.१.७.१२^७;
६.२.५०.१२^७.

प्रकर्तु १.१.५१.१२^७; ६.२.५०.१२^७.

प्रकर्ष २.१.६९. १८१९१९१९ ; ४.१.१.१९^३

१३१३११२ ; ३.२०^०; ७८. २५१६१७१
८९१११ ; ५.३.५५. ३१५१७१९१९१
१६१७१२२२२२ ७८१९०१११११
२५. २५^६; ६८. ६८१९०१११२१२१२१३
७२. १११११ ; ४.२. ११११२.

प्रकर्ष ४.१.१.१९^१; ५.३.५५.२५^३; २५^६;
२५^३.

प्रकर्षगति १.१.५६.१३^५; ३.३.२३^३; २६.
६२^०; ७२.२६^३; ४.२९.३२^९; १०९.
३५^३; २.१.१.३७^०; १६.३८^०; ३.१.
९२.१^१; ४.४.९०.३३^७; ६.३.१९.१६^५;
८.१.१२.३६^९; ३.३.२. ११११३.

प्रकर्षयुक्त ५.३.५५.२५^५.

प्रकल्पक १.१.६७. १३११२ ; ११५^५; ६.१.८.२.
५९.

प्रकल्पिका १.१.२७.२२^५; ६१.१६^०; ६७.
१७^५; २.२.३.२०^८; ३.१.३३.२३^५; ६७.
२२ ; ४.१.६०.२२^५; ५.१.२३.३७^७; २.
२९.३६^५.

प्रकल्प्य (अ.) २.३.२६.२६^३; ४.८५.५०^२;
३.१.३०.१^०; २५.५^३; २.१२.२.१२^७;
४.१.८९.२२^१; ६.१.५.१^०; १६१.१०^१;
१८६.११^२.

प्रकार २८^५; १.३.१. २५१२^९; २५^९; २.३.५०.
२६^३; ४.१.३.१९^७; २८.२१^५; ५.३.
२२.२१^५; ६.३.१२२.१७^६; ४.१२०.
२१^८; ७.१.१.८.२२^७; ७३.२६^७; ८.१.
१२.३६^२; ३३३१५६१६१७१७
३६^९.

प्रकारक २.२.१८.२१^६; ४.१.२.८.२१^९; ६.
१.८५. ७१११
६२.

प्रकारवचन २.१.७. ११०१११

प्रकारवचने थाल् (पां. सू.) ६.३.१०९. १३५.

प्रकार्य ६.१.११.७१.

प्रकाशन ८.२.४८. १६११७१८२३ ; ४०९.

प्रकिरण १.३.१.२५६; ६.१.१.१२; ४५.१६.

प्रकृत २.१; १.१.३. ११११११ २६२६ ; ४५; २०.७११

१२ ; २३.८१; ११२३१११६ ; २७. २१२११

२५ ; ३८.९६; ४४.११६; ५१.१२५; १२६;

१२७; ५६.१३८; ५८. १५२; ५९.१५६

१३ ; ६१. १११३११९ ; ६३.१६८; ६५.

११००; ६७. १११११ ; ७२.१८३; २.२८.

१७।१७ ; ४५.२२१; ५०.२२६; ६४.

२५।२६ ; २३५; ३२.२६०; २६१; ९.

१२।१३ ; १२.२७४; ७।८।१।१११

१११३ ; २७७; ६२.२८८; ७८.२९३; ४.

२१. २१२२२२ ; ३२२ ;

२.२.३. १११४ ; १४.४१४; ३.३२.

१७।१८ १११११ ; ४५६; ४५७; ४.३४. ४८२; ४९.

४८६; ८२.४९८;

३.१.३. १८ ; ८.१६; ३०. १३।१४ ; ३३.

१११।५ ; ६७. १८।२०।२१।२१ २१।२११

२५ ; ९०. ३।१।१९ ; ११.७४; २.१०२.

२४ २।८।१४ ; ११४; १२४. १२७; १२७.

१२८; १२९; ३.१२.१४२; २०.१४६;

४३.१४९; ८३.१५१; १६१. १।५।१९।

२० ; ४.२६.१७४; ७९. १८२; १८३;

११४. १०।११ ; १८८;

४.१.१३.२०४; २७. २१।२२ ; ५४.

२२२; ६०. ७।७।११ ; ८७.२३८; १६५.

२६७; २.४२.२७९;

५.१.२३. ३४७; ११३.३६२; ११४.

३६३; १२०.३६९; २.४. १।११५;

१७ ; २५.३७५; २७.३७५; ३७.

३७२; ४८.३६६; ४९. ३।४७ ; ३.६०.

२१।२२ ; ६८. १३।१३ ; ७२.४२२; ४.

११३.४११; ११५.४४२;

६.१.१. १९ ; १७.२५; ४५.३७; ५०.

४।४।६।७।८।१९ ; ६९. १०।१० ; ७७.

९।१०।१५।१५ ; ८४.१६ ; ९०.७८; ९३.

१६ ; १०२. १६।१६ ; ११५.१८ ; १२५.

७।७ ; १९५. १६।१६।२०।२० ; २२२.

११९; २.१. ३।४।६ ; १२२; ४९. १२७;

१४३. १।२।२४ ; १३७; ३.२५.

७।७।१५।१५ ; ३४.१५३; ४९.१६९;

६६. १९।१९ ; १६६; ४.२.१२१; ३.

२४।२४ ; १३.१८३; १९.१८६; २२.

२।२ ; ४२. १८।२० ; ४५. १६।१७।१७ ; १९८;

७४.२०८; १०१. १८।१८ ; १०४.२१५;

१२३. १।४।५ ; १४८.२२७; १५४.२२९;

१६०.२३०;

७.१.१.२३८; ३. १।१।१।४ १११।

१११७।१८ ; ७०.२६३; ७४.२६७; ७७.

२४ ; ७८.२६९; ८२.२७०; ८४.२७०;

२८.२८१; ३५.२९१; ३७. १३।१३ १८।

१८।२२।२२।२३ ; ८२.३०३; १०७.३११

२१।२१ ; ३५२; ११७. २०।२० ; ३.५०.

३२८; १११.३४१; ४.१२. ३।८ ; ४७.

३५१; ५०.३५३;

८.१.९.३६६; २.५६. ३।३।६।६ ; १०८.

४२२; ३.१२.४२५; ३२. १६।२३

३४.४३९; ४३.४३५; ५५.४३७; ४.५४.
४५७; १७.४५९; ३२.४३२.

प्रकृतविभक्ति १.१.२७.६६.

प्रकृता २.१.१८.३६९; २.३.४०७; ४.४०८;
३.३२.४५७; ४.३.१३२.३२९; ५.१.१२२.
३७८; २.७७.३६८; ३.६८.४२०; ९.४.
४२८.

प्रकृतापवाद १.१.३.४४.

प्रकृति (पा. शा.) १११ १११ १२ ; १.१.
५७.१५५; ११. १२१४२४ ; १२.६६३;
२०. ५६६६७१११० ३१ ; ७५; ४४.१०४;
४६. ११३; ४९.११९; ५०. ११२३१
२७ ; १२६; ५१.१२९; ५७.११६; १२०;
१५०; ६१.१५९; ६५. १७९; ६७.१७५;
२.४५.२१९; २२८; ६४. १५१७ ; २३८
२२२७ ; ६८.२४६; १६१९; ३.१.२५५;
२५६; १२.२७५; ६०.२७८; ७८.२९३;
२.१.१.३६३; ३६. १५१७२१ ३६६
७१११९ ; ३.१.४२२; १८. ३३३७७ ; ४.
१२.४७५;
३.१.१.१; २. ४ १३१६१६१२४ ;
३. ६१७० ; १. १७ १८२२ ; ३२.४२;
६७.५२; ९.४. ३४६ ; २.१२४.१२५;
३.१. ३४६१११२० ; ११. १४१५१९८
१९ ; १३१.१५८; ४.६७. १७१८२०१
२१ ; ८२.१२३;
४.१.१.१९०; ८३. १९१२०२३२४ ;
७३. २५१; १६१.२६४; २.३४.२७३;
९२. ८१९२ ; ३.१५६. ३१६; ४.२०.
३३०;

५.१.१. १११ १२१५१६१६ ; २.
१११८ ; १३. १११९ ; २०.३१७ ; ५९.
३५५; १२०. ११११११४ ; १२१.३६९;
३७०; ३.६६.४१२; ६८. १०११३ ; ४.
५.४३०; ७. १७१७ ; ६९. २३२४२५ ;
१५४. १५१९६ ;
६.१.१.५ ; ९. २०१२१ ; १६.२५;
३३. १३१३१४ ; १०८. १७ ; ११३. १०;
१२३. १५ ; १२५. १६ ; १२७. ७१९ ;
१२९. १९ ; १५८. १७ ; १९ ; १६८. १०६
२४ ; २.१.१२२; ८०. १३१ ; ४.२२. १२३;
१०३. २३५ ; १६३. २३२ ; २३३;
७.२.१०. २२४ ;
८.२.१०८. ४२२ ; ३.३३. ४३०.

प्रकृति (पा. शा.) १.१.६७.१७९; २.४५.२१५
२३ ; २१९; २.१.३६.३१०; ३.१.१.
२११११७ ; ६२ ; ३. २६ ; ६७.१९;
८०. ६२ ; ३.१.१३६ ; ४.१.१५५. २६३;
५.१.१३. ११५ ; २.३३. ३७३ ; ५२. ३९५;
६.१.१. ३१८२४ ; ६१३ ; ९. १२३ ;
१३३७ ; १५८. १९ ; ७.५.१०. २८५ ; ८.
२.६. ३१४.

प्रकृतिकृत २.१.६०.४०९; ३.१८.४५२.
प्रकृतिग्रहण १.१.२०. २१२७२६ ; १५७११
१४११५१५१७१ १८१ १९१ २० ; १८१
१९१२१२१ ; २७. ६३ ; ६.२. ८०. १३९.

प्रकृतितः (अ.) १.१.२७. ६६ ; ५०. २२२५
१११२२२६ ; १२१ ; ७२. १८२ ; ८२. १८३ ; ५.
३.५५. ४१८ ; ६७. ४१९ ; ६८. ४२२ ; ७४.
४२४ ; ८८. ४२७ ; ४. १४. ४३० ; २७.

४३३; ६.१.१२३.२७; ८.३.५६.४३८;
 ४.६८.४६६.
 प्रकृतिनिपातन २.४.७०. ९।१५।१८.
 प्रकृतिनिमित्त १.२.६४.२३९.
 प्रकृतिनियम ३.१.२. १३।१८।२०.
 प्रकृतिनिर्देशार्थ ८.३.३४.४३०.
 प्रकृतिनिर्हार ४.३.१००.३१८.
 प्रकृतिनिर्हास ४.३.१००.३१८.
 प्रकृतिनिहासार्थ ४.३.१००.३१८.
 प्रकृतिनिवृत्ति १.२.६४.२३९.
 प्रकृतिनिवृत्त्यर्थ १.१.६१.१५९.
 प्रकृतिपर ३.१.२. १२।२३.
 प्रकृतिपाठ १.१.१. १५।१६.
 प्रकृतिप्रकृति १.१.२०.३५.
 प्रकृतिप्रत्यापत्ति ३.१.२.६. १६।२६; १।६।१।
 १३; ४.१.३६.२१५.
 प्रकृतिप्रत्यापत्तिवचन ४.१.३६.२१५.
 प्रकृतिभाव १.१.११. ७।१३।१७. १६।१७
 २.२७. ५।७।७।९ ४.१.७८.२३०; ६.
 १.६१. १०।१२. ७७.१२. १७।
 १८. ११३.२५; १२५. १।१।१।१२।
 १६; १२९.९१; ३.८३.१७१; ४.२.२.
 १८।१९. १।२।१।६।१२. १६३.
 ५।७।७।१२।१२. १७२.२३४; ७.३.
 ४.३१९; ८.१.५१.३७७; २.१६.३६७
 २२; ३९८; १०८.४२३; ३.३३.४३०.
 प्रकृतिभावमात्र ६.१.१२७.९०.
 प्रकृतिभावार्थ ४.३.१३१. ११।१५. ३२०; ६.१.१२५.
 ८६.
 प्रकृतिमात्र ३.३.११.५३१; १३१.१५८; ४.२.
 ३४.२३५; ३.१५६.३२५; ३२६.

प्रकृतिलक्षण ७.२.८. १९।२१।२२. ८।१०।
 १२।१२.
 प्रकृतिवत् ७।९. ३.१.२६.३४; १।६।९।१३
 २.४६. ४।५।९.
 प्रकृतिविकाराव्यवस्था १.१.६७.१७५.
 प्रकृतिविवक्षा ३.१.९२.७६.
 प्रकृतिविवक्षाग्रहण ५.४.५०.४३६.
 प्रकृतिविशेष ४.१.८३.२३५; २।३६; ५.१.
 १.३३६.
 प्रकृतिविशेषण ५.२.२७.३७५; १२६.४००;
 ६.१.५०.३५.
 प्रकृतिविशेषणार्थ ४.१.८२.२३४.
 प्रकृतिशब्द ४.३.१५५. १९।१९।२१.
 प्रकृतिस्वर १.१.५६. २५।२६; २.१.२४.३२३;
 ६९.४०२; २.२९.४३४; ४.८१.४९७; ३.
 १.३.१३; ४.१.४८.३१९; ५.४.६८.
 ४३६; ६.१.८५.६३; १२३. १६।१७
 १५८. ८।१६।१८।२०।२१. १३. १६२.
 १०३; २.१.१२२; १२४; ४९.१२७; ५२.
 १२।१८. १२९; ३.१०.१५५; ७८. ११।१२
 १.८९.२७१; २.१०. १६।१७
 २८५.
 प्रकृतिस्वरत्व २.१.३६. १८।१९. ६.२.३९.
 १३।१६. १२५; ४९.१२७. १३९.१३५; ३.५२.
 १६३.
 प्रकृतिस्वरभाव ६.२.५२.१२९.
 प्रकृतिस्वरभावप्रसङ्ग ६.२.५२.१२९.
 प्रकृतिस्वरवचन ६.२.४९. १२७.
 प्रकृतिस्वरवचनसामर्थ्य ६.२.४९.१२७.
 प्रकृतिस्वरा २.१.३६.३१६.

प्रकृत्य (अ.) १.१.१. १७१२६ ; २.४८.२२२ ;
 ३.११.२७३ ; ४.१३. १३१७३ ; २.१.१.
 ३६७ ; ४.३.३९. १८१२०२२ ; १३१.
 ३२० ; ६.४.१. २०१२० ; १३.२२२ ; ७.
 १.३०.२५५ ; ८.१.१.३६२ ; १८. १११५५ ;
 २.२२.४६०.

प्रकृत्यनेकदेशत्व १.२.४५.२१२.

प्रकृत्यन्तर १.१.४. १२११२ ; ३.१.२५५ ; ३.१.
 ३४.१३ ; ४.१.१.१२२ ; ९.०.२५३ ; २.
 २.२७१ ; ३.२२.३०४ ; ८.४.६१३ ; १६३.
 ३२३ ; ५.२.२९.३७७ ; ६.१.६०. ११११३ ;
 ६.१.१० ; ३.३५.१५५ ; ४.२.४.११६ ; ७.
 ३.८०.३३६.

प्रकृत्यन्तरत्व १.१.५८.१५५ ; ३.१.३४.१७ ;
 ४.३.२२. ३०४ ; १६३.३२७.

प्रकृत्यन्वय ४.३.१५५.३२५.

प्रकृत्यभाव ५.१.२.३३७.

प्रकृत्याभिहित ३.३.१६१.१६५.

प्रकृत्यभिहितत्व ३.३.१६१.१६६ ; १६५ ; ५.
 ४.५.०.८३१.

प्रकृत्यर्थ १.२.४५.२२० ; ३.१. ७१०१११२४ ;
 २५६ ; १२.२.७५ ; १८१२३१२५१२७ ; २.१.
 १. १३६३ ; ३.१.३६. १३१४ ; ८०. ५१६ ;
 ९. ३१४ ; ३.१९.१४५ ; ४.६०.१७७ ; ४.
 ३.१२०.३१६ ; ५.२.४८.३२३ ; ३.६६.
 ४१६ ; ६०.४१६ ; ६.१.१६२.१०३ ; ८.
 १.१२.३६९.

प्रकृत्यर्थानियम १.३.१२.२७५ ; २.२.३१.२३१ ;
 २६.

प्रकृत्यर्थविशेषण ३.१.१२. २२२२ ; २३ ; २६.
 म. भा. श. को. ९४

११६११६१७११९ ; ५.३.६६.४१८ ; ७.४.
 ४२३.

प्रकृत्यर्थविशेषणत्व ५.३.६७.४१९ ; ८.१.१२.
 ३६९.

प्रकृत्यादि (ग.) २.३.१८.४५२.

प्रकृत्यादेश २.४.७०. ११११ ; ५.२.३३.३७७.

प्रकृत्याश्रय १.१.६.५६६ ; ३.३.२०.१३७.

प्रकृत्याश्रित ४.१.१५१.२६२.

प्रकृत्युपमर्द ५.१.१३.३१२.

प्रकृत्यैकाच्च (पा. सू.) ६.४.२२.११६ ; ७.३.
 ४.३१९.

प्रकृष्ट ४.१.१.११० ; ५.३.५५.४१६ ; ६.२.१३९.
 १३५.

प्रकृष्टा ४.१.३.२००.

प्रकृष्यकुत्सितग्रहण २.३.१७.४५१.

प्रकृत ११६ ; १.१.३.२६६ ; २.२४.२६३ ; ३.६२.

२२७ ; २८८ ; ६३.२६० ; ३.१.३१.४१ ;
 ४.६९.१२० ; ४.२.१०४. १२१७८ ; ६.१.
 ५.२१ ; ३.४३.१५१ ; ८.१.४०.३७६.

प्रकृता १.२.२७.२०३.

प्रकृति १६६ ; १.१.६७.१७४ ; १०११११३ ;
 १७५.

प्रकृत्यर्थ १७.

प्रकृत्यमान १.१.९.६३.

प्रकृन्त ७.२.३६.२२१ ; ७१३.

प्रक्रम १.२.३०. १३११३ ; ६.१.१७२. १३११४ ;
 ८.४.२८.४६०.

प्रकामित्व ७.२.३६.२६२ ; ६६३.

प्रकामित् (अ.) ७.२.३६.२६२.

प्रकामित् ७.२.३६.२६२.

प्रक्षालन १०४.२३.३२६.^{३१६}
 प्रक्षेपण २३.३.१८।३१.^{१८।३१}
 प्रखन्य ७.१.३७.२५१.^{२५१}
 प्रख्याचिशेष १.२.६४.^{१५।२२।२२}
 प्रग ४.३.२३.३०४.^{१७}
 °प्रग ४.३.२३.३०५.^{३१५}
 प्रगत १.४.६०.३३२; २.२.१८.१३।२६०; ८.४.
 १४.४५७.^{२३}
 प्रगतार्थ ५.२.२८.३७५.^{३७५}
 प्रगदय्य (अ.) ६.४.५६.२०४; २२.१९१.^{१९१}
 प्रगीत (पा. श.) १३.^{१३}
 प्रगूह्य (अ.) ६.४.८९.२१३.^{२१३}
 प्रगूह्य (पा. श.) ३३; १.१.११.६६; ३७;
 १२.६२; ६.१.१०८.२३; १२९.९१; ८.
 ३.३३.४३०.^{३३०}
 °प्रगूह्य (पा. श.) ६.१.१२५.१६; १२७.१९।
 १८; १२९.७।७.^{७।७}
 प्रगूह्यकार्य १.१.११.६६; १२.६६.^{१५}
 °प्रगूह्यत्व १.१.२१.७२.^{७२}
 प्रगूह्यसुतप्रतिषेधप्रसङ्ग १.१.११.१६।१६.^{१६।१६}
 प्रगूह्यसंज्ञक १.१.१८.७२.^{७२}
 प्रगूह्यसंज्ञा २१; १.१.११.२।१।१६।१८।२०।
 २१ ६।१०।२० १०।१९।१९।२०।
 ; ६७; १२.६८
 २१।२१।२५ १।१३।१४।१६।१६।२२
 ; ६९ ;
 १८.३।२; १९.७२; ७३; ३७.९५; ६.१.
 ८५.१०; १०८.२३; ८.२.६.२२।३३।
 २४ ; ३३३.^{३३३}

प्रगूह्यसंज्ञावचनसामर्थ्य १.१.१२.६८; १२.
 ६९.
 प्रगूह्याश्रय १.१.११.६६; ६.१.१०८.२३.^{२३}
 प्रगेतन ४.३.२३.३०५.^{३०५}
 °प्रग्रहण १.२.७२.२२; ४.३.२.११।१५.
 ३३०.
 प्रघस २.४.३७.४२.^{४२}
 प्रवय २.१.१.३६६.^{३६६}
 प्रचरी ४.१.४८.२१३.^{२१३}
 प्रचलत् २३; १.१.५६.१३६; ६.१.१.१६.
 १६.
 प्रचिकीर्ष्य (अ.) ६.१.११.७१; ४.५६.
 २०४.
 प्रचुरा ३.१.२६.३३.^{३३}
 प्रवेच्छिदय्य (अ.) ६.४.२२.१९१; ५६.
 २०४.
 प्रवेतस ८.२.७०.१२।१२।१३.
 १२।१२।१३.
 प्रच्छ (धा.)
 पृच्छति १.१.७.५९; ४९.११८; ६८.
 १७६; २.५८.१८।१९; ३.१.२५८;
 ४.२३.३३३; ३२४; ५१.३३५
 १५; २.१.१.३६६; ३.१.४२३; ३.१.१.
 १३; ३।४ १०।१४
 १; २; २६.३३; २.११०.११६;
 ४.१.१३.२४७; २१६; ४.१.३२९; ६.१.
 २.७; १७.२५; ७.३.१४.३२०; ३२१; ८.
 १.१२.३६९.
 पृच्छतु ३.१.२६.३३.
 परिपृच्छयते ७.४.९०.३५९.
 अनुपृच्छति ३.२.१२३.१२४.
 आपृच्छते १.३.२१.२८०.
 संपृच्छते १.३.२९.२२३.
 प्रच्छादन ५.३.५५.४१.
 प्रच्छि (पा. श.) १.४.५१.३३५; ३.१.२६.
 ३३; २.१७.०.१६६.
 १५

१०६; १९२-११५; २-१३९. १५।१६।१९।
 १९।२१।२२ ; १३६; ३-७६-१७०; ८२.
 १७१; १३८-१७७; ४-१-१७९; २२.
 १९२; १३-२१२; १४९-२३८;
 ७-१-१२. १८।१९ ; ५०-२५८; ७२.
 २६३; २६४; २-२७-२१०; ३६-२१२; ४-
 ३-३६०;
 ८-१-७०. १।१०।११।१२।१२।१२।१२।१४ ;
 ७१. ३।४।१।१०।११।१२।१४।१५ ; ७२-३८२
 २१ ; ७४. ४।४।७।७ ; २-१-३८५; ३८६;
 २-३८६; ३८७; ३-३८७; ७२-४१३; ७८.
 ४१४; ८४-४१७; ३-६५. ८।१।१०।११।
 ११ ; ८७-४४६; ४-३. १५।१५।१६ ; १४.
 १६।१७।१८।२३।२४ ; १६. १७।१७।१९।
 १९।२०।२१

प्रतिक ५-१-२५-३२७.
 प्रतिकारक १-४-२३. १४।१५।१५।१६।१६.
 प्रतिकी ५-१-२५-३२७.
 प्रतिकील २-२-६-१११.
 प्रतिगृह्य ३-१-११८-८७.
 प्रतिग्राह्य ३-१-११८-८७.
 प्रतिघात ५-२-३९-३७८.
 प्रतीचो ४-१-६-२०२.
 प्रतिदत्त ६-३-१२४. १७।२०.
 प्रतिदान ५-२-१४. १३।१३.
 प्रतिदिवन् १-१-५८. १९।१९.
 प्रतिद्वन्द्व ३-२-१२३-१२३.
 प्रतिद्वन्द्वभाविन् ८-३-१५-४२६.
 प्रतिद्वन्द्विभाविन् ६-४-२२-१९१.
 प्रतिज्ञा १-२-६४-२३३; १२।१९.
 प्रतिज्ञातुम् (अ.) २-१-१०. ११।१३.

प्रतिज्ञान १-३-२२-२८३.
 प्रतिज्ञाभेद ७-१-७२. २०।२१ ; १८।१९.
 प्रतिनिर्देष्टव्या ४-१-९२-२१५.
 प्रतिनिर्देष्टुम् (अ.) १-२-३१-२०८; २-२-
 २४-४२५; ६-१-१०२-८०.
 प्रतिपत्तव्य ३.
 प्रतिपत्ति २३।२५ ; ३; १-१-२०-७५; ४४.
 १०४; १०५; ४६-११२; ५०-१२२; ५१-
 १२६; ६-४-१९-१८५.
 प्रतिपत्तुम् (अ.) २६.
 प्रतिपत्त्यर्थ १-४-२-३१५.
 प्रतिपद १-१-२०-७३; ५१-१२६; ४-२-३०५;
 २-१-६९-४०३; ४-१-२-४७६; ३-३-१०८.
 १५५; ४-१-१६५. २२।२३ ; ५-४-१५४.
 ४१३; ६-१-९-१४; २-२-१२३; ३-३४-१५०
 २४ ; १७।१९।२५ ; ७-१-७४. १९।२१
 ; ४६. १६० ; ७-१-७४. २६७.
 प्रतिपदपाठ २३।२५ ; ६.
 प्रतिपदविधान ३-३-१२-१४२.
 प्रतिपदविधानसामर्थ्य ८-२-७२-६।७.
 प्रतिपदविधाना २-२-८. २०।२१।२१ ; १०-
 १९३.
 प्रतिपदत्रिधि ३-३-१३. १७।२५ ; ८-२-७२-
 ४१३.
 प्रतिपदविध्यर्थ ३-३-११-१४१; १२-१४२;
 १३-१४२.
 प्रतिपदोक्त २६ ; १-१-१३-७०; १५-७९; २०-
 ३।२१ ; २८-१८।१९ ; ५६-१३९; २-१-
 ६९-४०३; ३-४-४१५; ३-१-७८-६१; २-
 ५७-१०६; ५-४-७०-४३९; ६-३-१०-१५५;
 ४-५७-२०५; ७-१-१३-२३६; ३-५१-

३२९; ५७.३३९; ११३.३३२; ८.१.३०.
३७५; ३.२१.४३७.

प्रतिपदोक्त १.१.१३.७८; १५.७६; २०.२७२;
२८.१७१९; २.१.६९.२०३०; ३.४.
४४५; ३.१.७८.६९; २.५७.१०६; ६.१.
१०८.२०३०; १६.१९१९; २.२.१३३;
३.४६.१९१९; ४.२३.१९४; ५७.२०४; ७.
१.१३.२४६; ७३.२४२४; ९०.२०३०;
३.५१.३३९; ५७.३३९; ११३.३३२; ८.
१.३०.३७५; ३.२१.४३७.

प्रतिपन्न ६.१.८.४३७.

प्रतिपन्न २.२.३६.४३८.

प्रतिपादक १.१.५०.१२२.

प्रतिपादित १.४.१.२१६.

प्रतिपूर्व १.४.२.३०९.

प्रतिप्रणव २५.

प्रतिप्रस्थात् ५.५.५५.१११२.

प्रतिबद्ध २.३.४४.४५१.

प्रतिबद्धा १.२.४५.२२१.

प्रतिमाण्डित ३६.

प्रतियोग १.१.४९.१११२; ३.११.२१२१।

२२; २.१.१.३५९; ४.१.८३.२३५; ५.

१.१.३३६; ६.१.१५८.९८; ८.३.३७.

२१२१
३३९.

प्रतियोगिन् २.१.६९.३०५; ८.१.४.३६६.

प्रतिराजम् (अ.) ५.४.६८.४३७.

प्रतिरूपक ३.४.२.१६९.

प्रतिवचन २.२.२४.१५१७११२१.

प्रतिवर्ण १२१२१३१३१३
३५; १.२.४५.२३०; ४.

१०९.१०१०१११
३५५.

प्रतिविधान ३.१.२६.२५२६।२६.

प्रतिविधानकाल ७.४.६०.३५३.

प्रतिविधेय १.१.३९.१००; ३.१०.२७९; ४.

१.१.१३९; ६.१.१३.३३; १०३.८९;

१०८.३३.

प्रतिवेश ६.३.१२२.१७६.

प्रतिवेशादि (ग.) ६.३.१२२.१७६.

प्रतिशरीर १.१.५७.१३५.

प्रतिशानि १.१.१.३८; २.४५.२१७.

प्रतिषिद्ध १.१.३.२५२७; ४.४.१०३; ६.३.

१६३; २.४१.२१६; ३.१४.२७८; ३.१.

८३.१०११; ८७.२५१७; १३७.९२; ३.

९५.१५२; ४.१.१०.२०३; ६.१.३७.३२;

१२९.१६; ४.२२.१२७; १४९.२२८; ७.

२.३७.२९४.

प्रतिषिद्धत्थ ३.३.१३.१३३; ४.१.७.२०३;

१४.२०५; ६.१.२.७; ७.३.४४.३२४

२५.

प्रतिषिद्धा १.१.४३.१०९; ३.१२.२७७; ४.

१७.३१९; ३.१.६७.५१.

प्रतिषिद्धाथं १.१.१५.७९; १८.७२; २.४५.

२१७; ६.३.३४.१११११६

१५०; ४२.१५७;

८.२.२३.४०९.

प्रतिषिध्य (अ.) २.३.५०.४६४; ७.२.३७.

२३४; ४.१.१५.२४

२९५.

प्रतिषिध्य ३.१.१२३.८८.

प्रतिषेद्धय ३.१.२७.३७.

प्रतिषेध १५.२२; १८; २३.२४; १२; १।२७

२२; ३५;

७.१.६.२४३; ३६.२५^{१०}; २.५.२८^{११};
१०.२८^{१६}; ४४.२१^{१६}; ८.३.११२.४५०.

प्रतिषेधसंनियुक्तवचन ७.३.३.३१^३.

प्रतिषेधसंज्ञाकरण १.१.४४.१०३.

प्रतिषेधसंनियोग ७.३.३.३१^३.

प्रतिषेधसंप्रत्ययार्थ ६.१.७४.५१.

प्रतिषेधाधिकार ८.१.५५.३७^८; ४.३२.४६^{१७}
१७.

प्रतिषेधार्थ १.३.६२.२८^८; २.३.८.४४^{१६}; ६९.
४६^९; ४७^०; ३.१.२२.२९^१; ३६.१६^३;
४०.४७^३; २.१२७.१३^०; ४.१.१.११^३;
१६.२०^{१३}; ९३.२४^१; १५०.२६^१; ५.
२.९५.३९^१; ६.१.४५.१२^३; ४.५२.२०^२
१४; ७.२.३.२७^१; ८.६।६।८^८; ८.३.४५.
४३^६; ६४.४४^२.

प्रतिषेधोत्तरकाल ७.२.५.२८^{१७}.

प्रतिषेधोत्तरकाला ७.२.५.२८^{१३}.

प्रतिषेध्य २।६^१; २८^५; १.१.४४.१०३^३; ४७.११^६;
५१.१११५।१८^८; ६२.१६२^२; ६४.२३^५
१७; ३.१.८३.६३^३; ६.१.९.१५^२; १३५.
५।६।७^७; २.५२.१३^०; ८.२.१६.३९^७; ३.
२९.४३^०; ४३^९.

प्रतिषेध्या १.१.४७.११^६.

प्रतिष्ठमान २.२.२४.४३^३.

प्रतिष्ठा ३.१.८६.६५^१.

प्रतिष्ठिततम २^३.

प्रतिसदृक्षासः (घे. श) ६.३.८९.१७^३.

प्रतिहन्तुम् (अ.) १^१.

प्रतिहर्तुं ३.२.१३५.१३^०.

प्रतीक्ष्य ३.२.३.१७^{१७}; ३.१३३.१६^०; ४.
म. भा. श. को. ४५

३.२५.३०^७; ६.१.५.१०^१; ४५.३३^३; १०.८.
८^३; २.१९७.१४^०; ३.११२.१३^६.

°प्रतीघात ७.२.२९.२१^०.

प्रतीचीन ५.४.८.४३^२.

प्रतीत १.१.२३.८^०.

प्रतीतपदार्थक १^१; १.१.१.२४.२५^३; ४.३.
३२^५.

प्रतीति १.२.४५.२२^०; २.४.३५.४४^४.

प्रतीप १.४.९.३१^५; ३.१.८५.६५^३.

प्रतीयमान १.१.६९.१७^८.

प्रतीवेश ३.१.२४.१७^३; ३.१०९.१७^४.

प्रत्त ३^३; ७.४.४७.३५^१.

प्रत्न ४.३.२३.३०^७; ५.४.३०.४३^५.

प्रत्यक्ष १.१.५९.१५^६; २.३०.२०^६; ३.२.
१७।१८।१९ ५।७
२५^९; २६^०; २.१.२४.३८^४; ३.
१.२६. १५।१५^५; २.१२४. १५।१७।१८
१.३. २०।२०^७; ३.१२०.३१^८; ३१^९; ६.
१.३२.३०.

प्रत्यक्ष° ३.२.११५. ६।१२
१२०.

प्रत्यक्षकारिग्रहण ४.३.१०४.३१^२.

प्रत्यक्षधर्मन् १^१.

प्रत्यक्षवाचित्व ४.३.१२०.३१^८.

प्रत्यग्नि १.१.४०. ८।१५
११५. ८^६; २.१.२.३९^६; ६.१.
११५. ८^६.

प्रत्यग्निक १.१.४१.१०^०.

प्रत्यग्निसुख १.१.४१.१०^०.

प्रत्यग्र १.१.४४. २।१२^६.

प्रत्यग्रवाचिन् १.१.४४. २०।२५
१०^२.

प्रत्यग्ललाटा ४.१.६०.२३^५.

प्रत्यङ्ग १.१.२९.११^०.

प्रत्यङ्गत्व ६.४.११०. १७।२६
२१^६.

प्रत्यङ्गवर्तिन १-१-५७-१२३

प्रत्यङ्गमुखा २-२-३-४०८

प्रत्यङ्गमुखी ४-१-६०-२२४

प्रत्यञ् १९; २२; ३०-४५६; ४-१०-४३५;
५-४-८-४३२; ६-२-५२-५१५६१२१२;
३-१०९-१७४; ८-३-३२-४३९

प्रत्यधिकरण २-४-१-५१५६७

प्रत्यन्तिक ८-२-८४-११७

प्रत्यपिभ्यां ग्रहेः (पा. सू.) ३-१-११८-८३

प्रत्यभिमुखी ५-४-१९-४३३

प्रत्यभिवाद् ३; ८-२-८३-१४२१; १०७-४२१;
४२२

प्रत्यभिवाद् ८-२-१०७-४२१

प्रत्यय (पा. श.) ६१६१२१; २८; ३०; ३६;

१-१-१-४३; २१-७८; २६-८५; २७-
२५; ८८; २३; ३९-९९; ४४-१०४;
४६-१७१७१९; ५०-१२९; ५१-१२७;
२४२५; ५५-१३२; ५६-१४०; ५९-
३१५१६१९; ६०-१५८; ६१-१६०; ६२-
२१२३६; २३-२५; १६-११; ६३-
१८१८१९१२०; ६१-३३; २०-२५;
१७-११; ७२-१८३; ७३-१९०; २-४१-
१६१९; ४५-१४१५१५१२१; ५१-
११११११६१८१९११२५; ६४-१६१;
१९; ३-१-२५३; २५४; २५५; २५६;
३१४१७२०१२११२५; २-२६०;
२६१; ४-२६३; ११-२७३; १२-२७६
२१२४-२५२७; ६२-१०११०; ४-
१०-२९७; १३-१७१९१९१२२ १२१३३
१६१२२; ३१८; १०४-३५१;

२-१-१-३५९; ३६३; ३७०; ३६-३८९;
५१-३९४; २-३-४०८; ३-१-२१९१३०;
५०-१९१२३१२५; ६५-६१२४१२७
२७; ४-३५-४३३; ४८४; ७०-४९४;
१११; ८५-५०१;

३-१-१-१२१७ २१३१४१७ ४
५१८११ २-१८१९ १२१२०१२१२४
१०११२११६ २१२१२६ १ १८
३-१११; १८; १९; ७-
१७ ५६ १६१७११८११२३ २४
१३; १४; १५; ८-१७;
८१८१८ १-२०; १२-१७ १३-२४
११११२ ३४; २७-३७; ३१-१९; ३३-४३;
३५-४३; ४३-५०; ४४-२४२६१२६
२५ ७८-२०१२३ १११ ८०-६२;
५९; ७८-२०१२३ १११ ८०-६२;
११-७७; १२-७७; १६१८१२१२५
७ ६११०; १३२-११; २-४-१०; २६-
१६ १७-१७ ८४-१११; १२४-१२६
१२; १२७-१२९; १३५-१३७; १७८-
१३६; ३-१-२०१२३ ३-१३६
१९; ११-८१४१६१८ १०-१०११
७१११०११६ ११५; १९-१६६; १०८-१५४;
१३१-१५८; १६१-१६५; १६६; ४-१-
७११ १६८; १-१७१; २६-१७४; ६७-११७
१७; ७७-१२१; ८२-१८३;
४-१-१-१४१४ ११० १३१४
२६ १०११० १४-२०५; ६०-२२५;
८२-६१११५११७ ८३-२३५; ८७-२३८;
८८-२३९; ९०-१६१६१२०१२२; ९३-
२६७; ६१२७ १११३१५ २५ ३१४१
६१७; २४८; २४९; २५०; २५१
६१७; ८१८१११ १३०-२५९; १४७-
२६०; १५०-२६१; १५५-२६३; १६३-

२६६; १६५. २.०१२३।२४ ; १६८.२६९;
 २.१.२७१; ३.२७२; २७.२७६; ३४.
 १२।१३।१६।१९ ; २७७; ३६. १५।१९;
 २७८; ५२.२७३; ९२. ८।१२ ; ३.२४.
 १।१० ; २५.३०७; ६० १२।२३ ; ३२१;
 ८४.३१३; १०१. ६।१२ ; ११६.३१७;
 १२७.३१२; १४०. १।१८ ; १४३.३१४;
 १५५.३१५; १५६. २१। ३२। २४। २७ ;
 ३२६; ४.५९.३३२; ७६.३३३; ८२.
 ३३४; १२८.३३५;
 ५.१.१.३३६; २.३३७; ३३८; ९.
 २२।२३ ; ३३९; १३.३३९; ३३२; १६.
 ३४५ ; १९.३४३; ३४४; २०.३४५; २२.
 १४।१७।१७ ; २३.३४६; ३४७; २८.
 ३४८; ५८.३४९; ३५३; ५९. ४।५।१५ ;
 ७२.३५०; १११.३६२; ११५. २१।२४ ;
 ३६४; ११६. १३।१३ ; ११७. २०।२२ ;
 ११९. १२।२७ ; २८।२८ ; १२०.३६५; २.
 ४.३७६; २९. १४।१६।१७।१८।१८।२३ ;
 २।३७७; ३३. ७।१० ; ३७.३७८; ४१.३७९;
 ४२.३७९; ३८०; ४७.३८२; ४९.३८३;
 ३८४; ५२.३८५; ५८.३८६; ७३.३८७;
 ८४.३८९; ९१.३९१; ९२.३९०; ९४.
 ३९१; ४।१० ; ३९३; ३९२; ३९.४०९; ८.
 ४०५; १७.४०६; १९.४०६; २०.४०६;
 २२. ५।८।१२।१८।२१ ; २८.४०८; ३१.
 ४०९; ३२.४०९; ४७.४११; ५२.४११;
 ५५.४१४; ४१३; ६७.४१६; ६८.४२१;
 ४२२; ७४. ४२२; ९१.४२७; ९३.४२८;
 १०६.४२९; ४.७.४३१; ३०.४३५;
 ४३५;

६.१.५. १७ ; ७.२३ ; ८. २१।२१ ;
 ४५.३९६; ३।३; ५० ३।३; ७९.५४; १०२.
 २।३; १२३. १२।१२ ; १५८. ८।१२ ; १९;
 १६२.१०३; १९२. १।१०।२१ ; २२३.
 १२०; २.१३९.१३।३; ४.१.१.७६; १९।२०।
 २० ; २२.३४२४ ; २४.१९५; ४९.२०२;
 १०४. १३।१४ ; १०६. २।२।३। ४।६।७।
 ११।१३ ;
 ७.१.१. २।३।१६ ; ३.२४२; २८.२५१
 २१।२३ ; ५८. ८।११।११ ; ७०.२६३; २.
 १०.२६५; ३५.२६९; ३.४४.३२३; ५०.
 ३२३; ४.१. १४।१५ ;
 ८.१.१.३६४; २.६.३६२; ३.५९.
 १५।२० ; ६।७।८।९।१०।२२ ; ४.४५.
 ४६४.

प्रत्यय° (पा. ३.) १.२.४.२२९; ४.१.६।७
 २.१.५१. २०।२२।२३।२३ ; ३।१०; ३.२.
 १२४.१२५; १२६; ४.१.६.२०२; ६.४.१.
 १२०; ७.१.३.२४२; २.९८.३२५.

°प्रत्यय (पा. श.) १.३.१.२५३; ३.१.३. ३६;
 ३५.४४; ७७.५८; ८३.६२; ४.१.९६.
 २५२; १५५.२६३; ५.२.५२.३२५; ६.
 १.१. १८।२४ ; ६।१३ ; ९. १२।३ ; १।३।
 ८ ; १५८.९९; ७.२.१०.२८५; ८.२.६.
 ३६४; ३.५९. १२।२३ ; १३।१८.

°प्रत्यय° (पा. श.) १.३; ३६; ३५; ३२; १.
 २.४५.२२९; ३.३.२६९; २.१.१.३६३;
 ६.१.९१.७२; ८.२.६.३९२.

प्रत्ययः (पा. सू.) १.१.६१. १।११ ; ३.४.२६३;
 ३.४.१.१६८; ७.१.५४. २५९.
 प्रत्ययकार्य १.१.५६.१३९; ६.३.६८.१६६

प्रत्ययग्रहण १.१.११. ५५५
 १३८; ६१. ६।८११११२१२१२३ ५६।
 ७।११५।१६।२१ २५ ८।१२।१२
 ; ६२.१६०; १६१ ;
 ७२.१२८; २.४८.२२४; ६६.२२७; ३.
 ३.२६२; ४.१३. १७।१८।२१ ५।७।१०।
 १६।१८ १।५।७।२५ ३।१८ ; २.३.३०.४५६;
 ; ३१८ ;
 ६१.१७०; ४.५६.४८८; ३.१.३. ६; ८.
 १४ १७; ३२.३५; ४२; ३३. ४३ ; २.१२७.
 १४।१८
 १३०; ४.१.१६८; ६२.१७७; ४.१.१.
 १६३; ६. ३।१०।१० २०२ ; १०.२०३; १४.२०६;
 ४८.२१६; ९६.२५२; १२०.६।७
 ४६.३८१; ६.१.१३. १७।१७।१६।२२
 २० ;
 १८५. १४।२० ; १९२.११३; ३.
 ३४. १७।२१ ५।५।१० २१।
 २२ ; १५०; ५०. १६२; ४.१.१८०
 २२ ; ७.१.३. १।५।११ २२ १।२।
 ४।६।११ ; ९६.२७५; ८.२.६२. १०।१७
 ३.४५.४३६.

प्रत्ययग्रहण ६.४.१.१८०.
 प्रत्ययग्रहणसामर्थ्य १.१.६१.१६०.
 प्रत्ययग्रहणोपचार ४.१.१.१६८.

प्रत्ययतः (अ.) ३.३.१.१३८.
 प्रत्ययधातु ६.१.१६२.१०३.
 प्रत्ययधातु ६.१.१६२.१०३.

प्रत्ययनिमित्त १.२.६४.२३८; ३.२.१२४.
 १२२.
 प्रत्ययनियम १.३.१२. १६।२० ; २४ ; २७७;
 ४.२१. ८।१२।१५।१६ ३२२ ; ३.१.२. १२।१६ ;
 ४.६७. ८।१३।१७।२०

प्रत्ययनिवृत्ति १.२.६४.२३८.
 प्रत्ययपरत्व १.१.४६. २२।२४ ; ४७. २०।२१ ;
 ५.४.६८.४३७; ८.३.७९.४४४; ४४५.

प्रत्ययपरवचन ३.४.६७.१७९.
 प्रत्ययपरा ३.१.२. १३।२४.
 प्रत्ययप्रतिषेध १.२.४५.२१८; २१९.
 प्रत्ययमात्र १.१.३९. २५।२५।२७ ; २.४.८१.
 १२।१२।१३ १६ ; २.३.११. २०।२० ; १३१.
 १५६ ; ४.२.३४.२७६; २७७; ३.१५६.
 ३२३; ३२६; ६.४.१४१.२२४; २२५.

प्रत्ययमाला १.१.४४.१०३; ४.१.९३.२३९.
 प्रत्ययलक्षण (पा. श.) १.१.५.५४; ११.
 १७।२०।२४ ; १९. ७।८ ; ३९.१७; ५८.
 १।१७।१८।१९।२० १४।१८ ; ६१.
 २२।२५ १।३।४।७।१०।१३।१७।२१ ;
 २१ २।१९।२०।२२।२४ २।४।६।
 १६२; १६३ ; ६२.१६६
 १९ ३।११।१२ १७ ७।८।१०।
 ; १६५ ; ६३.१६५; १६६
 १२।१६ ७।२।२८ १।५।२४ ; २.४५.
 ; १६७ ; १६८;
 २५।२५ ; २२२; ६४.२४१; २.१.२.३७६;
 ११।१२ ६।६।१८।१८ २।२।३
 ४.६२. ४९०; ६।६।१९१ ; ४४२;
 ८२.४६८; ३.१.२७. २३।२३।२३ ; ३३।
 २३ ; ४३ ७।१०।१४ ; ४.११०.१८७; ४.
 १.८९. ७।७।१६।१६।१७ १२।१२ ; १२.
 ४५.३६; ६५. ४४; २०४. ५।११।१५।१९।
 २२ ; ४.१.१७८; ३४.१९८ १७।१७
 १३२.२२३; ७.१.१. ६।६।१२।१४ ; ७३.
 ५।५।७ १७।१९ १७।१८।२१।
 २६७; ९६. २७३; २.८. २८२
 २२ ; ६७. ८।१२।१३ १७।१७
 ; ३०० ; ९८. ३०५; ८.१.
 ७।११ ४।४ २२।२३
 ४. ३६६; २.८.३९५; २१. ३९९; ६९.
 ४१२; ३.३२.४२९.

प्रत्ययलक्षणप्रतिषेध १.१.५. २५।२६ ; ६०.
 १५८; ३.१.४३.५०; ६.१.४५.३६; २०४
 ११६.

प्रत्ययलक्षणवचन १.१.६२.१६१.

प्रत्ययलोप (पा. श.) १.१.६२. १७१२०; २. ४.७०.२१७.

प्रत्ययलोपे प्रत्ययलक्षणम् (पा. सू.) १.१. ६१.१६०.

प्रत्ययवत् ६.३.६८. ५१७१११५. १६६.

प्रत्ययविज्ञान ६.१.५८.४०.

प्रत्ययविधान २.४.८१.४६७; ३.१.७.१३; २२.२६; २.१२४.१२६; ४.२.१६९; ४. २.१.२७१; ५५.२६३; ३.१.३०२; ४. ७६.३३३; ५.१.५१. ३५६; ३.५२.४६२; ९३.४२७.

प्रत्ययविधानानुपपत्ति ३.१.२. १०; ५.४.७. ४३३.

प्रत्ययविधि १.१.२७. २३१२४२४; ५८.१५४;

६०. १६१७; १२१२११२; ६७. १६०; ६७. १३३; १७५; ७२. १८२३; ४.२. ३०९; १३; १३.३१७; ३१२; २.२.३. ३३३४; ३.१.१. १२; ३; ८. १७१९; २७. ३७; ३३. ४३; ६७. २४४२४५; ७८. १९१; २०।२१।२३; १११; ४.१.१.१९८;

६०. १।१०।१०; ७८. १४।१५; २. १.२७१; ३८. २७८; १५।१६।१७; ५५.२६३; ३.१.३०२; २४.३०६; ४.७६.३३३; ८२.३३४; ५.१.२३. ७।७।८; ५९.३५६; २.४९. ६।६।७; ५२.३८५; ३.६७.४२०;

४.७. ७।१६; ६.१.४५. २।२।२।५; ५०. ३३; ४.११०.२१६; ११४. १३।१४; ७.१. ५८.२६१; २.३. १५।१५; ६७. २४२४; ८.२.६.३९२.

प्रत्ययविधि १.१.७२.१८६; ३.१.८०.६२.

प्रत्ययविध्यर्थ ३.१.८०.६३; ५.२.९४. १३।१७; ६.१.५०.३३; ४.१७४.३३५; ७.१.५८. २६१.

प्रत्ययविशेषण ७.१.३.२१५; ६. १९।२४; ८. ३.७९.४४२; ४।१३.

प्रत्ययविसर्जनीय १.१.५१.१२३; ८.३.४१. १२।१३; ४५.४३५.

प्रत्ययसंज्ञा ३.४.६७. १।१०।१४.

प्रत्ययसंज्ञा १.१.५५.१३२; ५६.१३३; २.४. ८५.५०१; ३.१.१. २।५।८।९; १३; ८; ४४. २।२४; ७८.६०; ६.४.१.१७३; ८. ३.५९.४३६.

प्रत्ययसंज्ञा ६.४.१.१७३.

प्रत्ययसंज्ञा ३.१.३.१०.

प्रत्ययसंज्ञासंनियोग ३.१.३. १५।२४; ७। १४।१४; ५।२५।२५।२६; ६।१४; ४।५; १०; ७.१.२.२२०.

प्रत्ययसंज्ञासंनियोगकरण ३.१.३. २१.

प्रत्ययसंनियोग ४.२.२७.२७६; ३.२३.३०३; ५.३.८८.४३७.

प्रत्ययसकार ६.१.९.१५; ८.३.५९.४४०.

प्रत्ययसमुदाय १.२.४५. १५।२३; २१९; ६. १.१.३.

प्रत्ययसामान्य २.४.३५.४८३; ३.१.९७. ८२.

प्रत्ययस्थ ७.२.१०७.३१२; ३.५०.३२८.

प्रत्ययस्थात्कात्पूर्वस्य (पा. सू.) ४.१.१. १९५; १०.२०४; ७.२.१०७.३१२; ३. ४४.३२४; ५०.३२८.

प्रत्ययस्वर (पा. श.) १.१.५६.१३६; १३०;
 २.४.३३.६१०; ८५. १६।१८।२।२३; ३.
 १.३.२७; ८.१६; ४. १४।१४; १३२.
 १५; ५.२.४.३६०; ३.२८.४०८; ३६.
 ४१०; ४.५७.४३७; ६.१.९.७३; १५८.
 ९।११।११।१२।१५।१८।२०।२१
 १९; १८६.
 ११।१३; २२२. ११।२०; ११९; २.५२.
 १३०; ७.२.१०. १७।१९; २८५.

प्रत्ययस्वरविधि ३.१.३. २।१८.

प्रत्ययस्वरापवाद २.४.८५.५०२; ३.१.३.९.

प्रत्ययादर्शन १.१.६२.१६२.

प्रत्ययादि ४.१.१५८.२६३; २.९१.२८८.

प्रत्ययाद्युदात्तत्व ३.१.३. १०।१६।१६; ४.
 ५१; ६.१.१२३.६८.

प्रत्ययाधिकार ५.१.२३.३३६; २.४९.३३६;
 ७.१.३. ४।२४.

प्रत्ययानुपपत्ति ३.३.१६१.१६५; १६६; ५.
 १.१३.३६२.

प्रत्ययान्त १.१.४.१३३; २.४.५.२१७; २१६;
 २१९; २.४.७०. ४।१८; ३.१.८. १२।
 १३ १६।१७
 ; १९; ११२.८६; ४.१.९३.
 १३।१५ २१ २५।२६ २।४।८
 २४८; २४९; २५१; ६.४.
 २४.१९५; ७.१.५.२५९.

प्रत्ययान्तनिपातन २.४.७०.४९४; ३.१.१.४.
 २५; ५.१.२.४.३३७.

प्रत्ययान्तर १.१.४.१०६; ५६. १३।१४; ३.
 १.२५५; ४.१.९३. २।२; ५.२.४.९.३३४;
 ४.११३.४३२; ११५.४३२; ६.४.५५.
 २०३; ७.१.६.२१३.

प्रत्ययार्थ १.२.४५.२२०; ३.१. ६।७।१०।११।
 २४ २५५
 ; २५६; २.१.१. १६।२४
 ३६३; ३.१.१२.

२४ १७
 २२; २३; २६.१५; ६७.११; ८७. ५।६;
 १४.७९; ३.१.६.१. ४।६३; ४.१.१.१.१९१;
 १९५; ८.२.३३३; ३.१.२०.३१६; ५.१.
 ५९.३५५; ११५.३६३; ३६४; २.२७.
 ३७६; ३७. १६।१७।१८
 ३७७; ६.४.३६२; १२६.
 १३
 ४०८; ३.६६.४१८; ६७.४१९; ७.४.
 २२
 ४२४.

प्रत्ययार्थनिर्देश ३.१.१९.२३.

प्रत्ययार्थपरिग्रहार्थ ३.१.२६.३१.

प्रत्ययार्थबहुत्व २.४.६२. १९।१९; १२।२४
 १७।१९
 ४९२.

प्रत्ययार्थविशेषण ३.१.१२. १९।२२; २।११।
 १२।१४
 ; २६. ३१; १।१।२३; ४.
 १.१.१९१; ८.६.२३३; ५.१.११५.३६३;
 ३६४; ३.६७.४१९.

प्रत्ययार्थभाव ४.१.१.४५.२३३; ५.२.४८.
 ३८३.

प्रत्ययावधारण २.३.५०.४०३.

प्रत्ययाव्यवस्था १.१.५१.१२८.

प्रत्ययाश्रय १.१.४.५३; ६.५६; ६२.१६३;
 ३.१.३.३; ४.१.१५१.२६२; ३.२.४.
 ३०६.

प्रत्ययाश्रयत्व १.१.४.५३.

प्रत्ययाश्रित ४.१.१५१.२६२.

प्रत्ययोत्तरपदयोश्च (पा. सू.) १.१.२९.
 १४; २.१.५१.३९४.

प्रत्ययोत्पत्ति १.१.४.५३; ३.४.२६३; ४.१३.
 ३१३; २.१.३.३३३; ४.१.८.२.२३४; ९३.
 २।२
 २५०; ३.२.४.३०६; २.५.३०३.

प्रत्ययोत्पत्तिसंनियोग ३.१.८०.६२; २.
 १७.१.१३६.

प्रत्ययोदात्तत्व ८-१-७१-६११३
 प्रत्ययैकादेश ६-१-८५-६०
 प्रत्यर्थ १-२-६४-१७/१७/१७/१८/२४ ; ११/२३३ ; २४१
 १२/१५/१६/१६/१७
 °प्रत्यर्थिक ५-२-१३५-४०१
 प्रत्यवयव १-१-१-११
 प्रत्यवसानकार्य १-४-५२-३३६
 प्रत्याख्यात ३-१-८०-६२; ३-१०-१४०; ६-४-१०७-२१३
 प्रत्याख्यातुम् (अ.) १-१-३८-१६
 प्रत्याख्यातृ ३-३-१६१-१६५
 प्रत्याख्यानपक्ष २२
 प्रत्याङ्गभ्यां श्रुवः (पा. सू.) १-३-६२-२८८
 प्रत्यात्मम् (अ.) १-१-५०-१२३; १२३
 प्रत्यात्मवचन १-१-५०-१२३
 प्रत्यादि २-३-८-४६
 प्रत्यापत्ति १२; १५; ६-३-३४-६/१२/१४ ; ८-४-६८ ; ६/१९/१९
 प्रत्यापत्तिवचन १५; ४-१-३६-२१५
 प्रत्याय्य (अ.) १-१-१-३९
 प्रत्याय्यमान १-१-६९-१३८
 प्रत्यारम्भ ६-३-४६-१६०; ७-२-८-१७/१८/२० ; ६७-३००
 प्रत्यासारिणी ३-२-७८-१०९
 प्रत्याहार (पा. श.) ११३; १५; १-१-१०-६३; ४४-१०६; ५६-१३६; १४१; ६९-१३६; १७२; २-४-२२३; २-३-६९-४३०; ४-५६-४८८; ३-१-४०-१३; २-१२७-१३०; ४-१-१०-२३/२५ ; ६-१-५८-४०
 प्रत्याहारग्रहण १३; १-१-१०-६३; ४४-१०६ ; ५६-१५/१७/१७/१८/१८ ; १४१; ५७

१२३; ६९-१३६; २-४-२२३; ३-६३-२४/२५/२५ ; २-३-६९-४३०; ४-५६-११/१२ ; ३-१-४०-१३; २-१२७-१३० ; १४/१५/१६ ; ४-१-१०-२३/२५ ; ६-१-५८-४० ; ७-४-१-३२५
 प्रत्याहारार्थ १३; ३२
 प्रत्याहारोत्तरकाला १-१-१०-६३; ६९-१३६
 प्रत्युक्त ६-४-२२-१६५
 प्रत्युत्थान ३-२-११०-११६; ६-१-८४-५६
 प्रत्युत्थान ° ६-१-८४-५६
 प्रत्युत्थाय (प्र.) ६-१-८४-५६
 प्रत्युत्थित ३-२-११०-११६
 प्रत्युत्थेय ६-१-८४-५६; ५६
 प्रत्युदाहरण १३; १२
 प्रत्युदाहार्य १-३-२७-२१५; ३-१-१०५-२३
 प्रत्यृचम् (अ.) २५
 प्रत्येक १-१-१-५/१२/१२/१४/१५/१६ ; ७-५७ ; २२/२३/२४/२५/२५ ; २-२७-२०४ ; ३०-२१२ ; ४५-२२/२२ ; ६४-२३/३ ; २४४ ; ३-१-२५८ ; २-१-१०-३६० ; ३६६ ; ४-३/३/५/६/७/७ ; ४-१-४७/५/९ ; ३-४६-१०/१२/१३ ; ३-३-१२-११/१२/१२ ; ५-२-९४-३६२ ; ६-१-५-२६/२७ ; १/१/२/२ ; ३-६-१-१६४ ; ८-३-५८-२/३/५/६ ; ४-१/३/३/५/१७ ; २-१/३/३/५/३

प्रथ् (धा.)
 प्रथते ४-१-३२-२१३
 प्रथन्ते ७; १-१-१-४०; ३-१-२५३
 प्रथयति ६-४-१५५-२३०
 प्रथम् (स. ना.)
 प्रथमः १-४-५६-३२०; १०१-३५०

१३ ; १०८. १८११९१२२ १११२१५५१८
 ३५१ ; ३५२ ;
 १२११३१७१७१७१७ १८१२११ २१२१६ ;
 ३५३ ;
 ३५४ ; ४.१.९३. १०११० २५१ ; ५.२.३७. ३७७ ;
 ६.१.१. १६ ; २.

प्रथमो १.४.१०१. ३११११४ ७८१८
 ३५० ; ३५१ ;
 ६.१.१०२. ३११४ ; ७.१.२८. २३१२.

प्रथमे ४.१.९३.२५१.

प्रथमन् १.१.२१.३३ ; ३.१.२५६ ; २.
 ३.१.४३३ ; ४.१.२.४९२ ; ४.१.८९.२४१ ;
 ६.४.२२.१६९ ; ८.१.१२.३७०.

प्रथमत् ४.१.८२.२३४.

प्रथमस्य १.३.१०.२६६ ; २६९ ; ४.१०८.
 ३५२ ; २.४.६२.४९२ ; ४.१.८९.२४१ ;
 १६९.२६५ ; ६.१.१. ७१६ ७७९ ; २ ; २.
 २१२११४ १३११५ ५ ; ३२.१६
 ६ ; ७ ; ३२.२९.

प्रथमयोः १.४.१०४. ३५१ ; ६.१.१०२.
 २१२१५१५२१२१२२ २१९ ; ७.१.
 २८. १९१९१२०.
 २५१२५.

प्रथम^० १.१.९.१६९ ; २.६.२.२०३ ; ४.१०१.
 ३३१६१७
 ३५० ; ६.४.१२०.२१८.

०प्रथम ८.१.१२.३७०.

प्रथमगर्भ १.१.२१.३३३.

प्रथमत्व ६.१.१. १६.

प्रथमद्विर्वचन ६.१.२. ८११९१२१२५.

प्रथमानियमार्थ १.४.१०८. ३५१.

प्रथमपुरुष २.३.१.४०० ; ४३३ ; ४६. १०११९.

प्रथमप्रतिषेध १.४.१०८. ३५३ ; ३५४.

प्रथमभावग्रहण १.३.१.२५८.

प्रथमयोः पूर्वसवर्णः (पा. सू.) १.४.१०४.

३१६
 ३५१ ; ६.१.१०२. ७८११५ ; ७.१.२८.
 २५१.

प्रथमलिङ्ग १.४.३.३१४.

प्रथमलिङ्गग्रहण १.४.३.३१४ ; ३१५.

प्रथमवचन ४.१.८२. ७७११०.
 २३२.

प्रथमाविज्ञान ६.१.२.६.

प्रथमसंज्ञा १.४.१०१. ८१७
 ३५०.

प्रथमा (पा. श.) १७ ; १.१.२७. २३ ; ६१.

१११
 १६० ; ६५.१७० ; ६७. १७४ ; ५१२१
 १४ ; २.१.१९१ ; ४३. १५१६ ; ४.९६.

३४९ ; २.१.१. ३१६६ ; २.३.४०८ ; ५.
 ११११११ ३१६६ ; १८. १९११९ ; २३. ४१९ ; २४.

४११११११३ १३ १०१ १२१ १४
 १६१२०१२२१२४ ६१०११२१३११४

३३११०११०११११३ १० ११
 ४४३ ; ४. ४४५ ; ९. ४४७ ;

११११
 ४४८ ; १९. ४५३ ; २८. ४५५ ; ४५६ ; ४६.
 २१३११५१७७१७ २० १६१ ८१ १३१
 ४६१ ; ४६२

१४१५१७ ४७ ७८१३६
 ; ४६३ ; ५०. ४६६ ; ३.१.

३३. ४३ ; ६७. ५९ ; ४.१.६०. २२५ ; ५.१.
 २३. ३६७ ; २. ४९. ३६४ ; ६.१.६९. १२१

१३ ; १०२. ३७१ ; ३. ६६. १६५ ; ६८. १६६
 १२११३१३१५१२१ ७.१.३. २४२ ; २.

३७. २९२ ; १०७. ३१३ ; ८. २. १०८. ४२२ ;
 ४. ७. ४५५.

प्रथमाद्विर्वचन ७.१.१८. २४७.

प्रथमानिदिष्ट १.१.२७. २३ ; ५७. ११५ ; ६१.

११० ; ६५. १७० ; २. ३०. २०६ ; ४३. २१६ ;
 २१६ ; ३.९. १३१७७१७ ७१०११
 २७४ ; २७५ ;

२. २. ३. ४०८ ; २५. ४२६ ; ३. १. ३३. ४३ ;
 ६७. ५९ ; ४. १. ६०. २२५ ; ५. १. २३. ३५७ ;

२. ४. ३. ६०४ ; ३. ६०. ४३३ ; ३१६ ; ६१.

४. ६।७; ६९.४१; ३.६६.१६५; ७.१.३.
२३३; २.१०७.३१३; ३.५०.३२८; ८.
२.१०८.४२२.

प्रथमानिर्दिष्टं समास उपलक्षणम् (पा. सू.)

१.२.४३.२१५; २.२.२४.४३०.

प्रथमानिर्देश १.२.४३.२१५.

प्रथमानुपपत्ति २.३.१.४१८.

प्रथमान्त २.१.१७.३८१; ३.३.१६७.१११७;

५.३.५५.२०२२; ७।९.

प्रथमाप्रतिषेध ३.२.१२४.१३६.

प्रथमाभाव २.३.१.१३१९; ४६१.

प्रथमार्थ ६.१.१.३; ८.३.५९.४३०.

प्रथमालक्षण २.३.४६.२५१.

प्रथमाविधान २.३.१.४३३.

प्रथमासमर्थ २.१.१.३६५.

प्रथमासमानाधिकरण ३.२.१२४.२१२२;

१२६; १२३; ३.१४.१३३.

प्रथमैकवचन ४.१.१०.२०३; ६.१.१०८.१०६।

१११३; १८२.१३३; ११८; ७.२.१०१.

३०९; ८.१.१२.३७०.

प्रथिमन् ५.१.१२२.३३०.

प्रथियस्त्र ६.४.१६१.२३१.

प्रदक्षिण ५.२.९.३७३.

प्रदक्षिणप्रसव्यगामिन् ५.२.९.३७३.

प्रदत्त ७.४.४६.३५०.

प्रदाय (अ.) ७.१.३७.२५१.

प्रदीप (गुहो.) १.१.४९.११९; २.१.१.३५९;

२.६.४१३; ८.२.५०.४०९; ३.३७.

४३१.

प्रदीपानेभिन्त २.२.६.४११.

म. भा. श. को. ९६

प्रदीपवत् २.१.१.३५९.

प्रदीव्य (अ.) १.१.५६.१३३; १.३।२२;

१.३७.२५३; २५५.

प्रदूष्य (अ.) ६.४.९०.२१३.

प्रदेवदत्त ३.२.५६.१०५.

प्रधान १।१।९; १.२.४३.१०।१२।१५।१६;

४८.२२१; ६७.३।३; ६८.१।२।२०;

६९.३।६; ३.२.२५।२७; ४.२.३०६; २३.

१।१०।११; २.१.१.२१।२१; ८।८.२३।

२४; ५६.३।८; ५७.१।१।२।०।२१।

२३; ६९.८।८।८।१२।१२; २.२.४.३१;

३०.१२।१५।१६; ३.१.९.४१३; ३.१.१.

२।२।३।६।८; १२२.६।६; ४.१०२.१०६;

४.१.१.१।५; १.२.२०५; २०६; ७८.

१७।१८; २३२; ५.१.११९.१२।१५;

१०।१३; ६.३.३४.१५४; ८.२.१७१; ८.२.

८३.४३६.

प्रधानकर्तृ १.४.२३.३२२; ६।६; २.३.१९-

४५२; ३.१.२६.३।२।३।२३.

प्रधानकर्मन् १.४.५१.३३५.

प्रधानतः (अ.) ६.३.४६.१११.

प्रधानपूरणीग्रहण ५.४.११६.४३२; ६.३.

३४.१५४.

प्रधानभाव २.१.५७.१२।१३; ३.४.१०२.

१२६.

प्रधानभूत १.२.६४.१५।१६.

प्रधानभूता १.२.६४.२३६.

प्रधानशब्द २.१.५७.१८।१९।२५.

प्रधानशिष्ट ३.१.११.२३।२२; २१; ७.३.११६.

१।१; ६.२.८३.४१६.

६१८ २१५ २८.२६; ३२-३३-२६;
 ३०; ३७. १२१४ १७१९ ४५.११;
 ४८.१७; ५०.१२; ५८.४०; ६०.११;
 ६१.१०; ६४.४२; ६५. १५१८; ७७ ५२;
 ४१३११५ ११११४ ११११४
 ५३. १५ ७११३१७२१ १.१६
 ५६; ५८.५६; ६० ६१;
 ६५ ८१०११५२३ २६१२०२३
 ६२; ६३ ६४; ६५ ६६;
 ६५; ८७.६७; ६६; ९०. ७०; ९१.७०;
 ९३.७५; ९५. ८१११४
 १७ ४ ३६१९११९२२२२
 ७९; १०८.८२;
 ११३.८५; १२३.८६; १२५.८७; ८८;
 १२७. ७८११४११५१७१८
 १२९. ११५ ११७ १ १६
 १३१. ११; १३१. ११; १३५. १२; १३;
 १५८. १४ १००; १६२. १०३; १६३. १०४;
 १७१. १०७; १७२. १०७; १७४. १०८;
 १७७. १०९; १८६. १११; १९०. ११३;
 १९२. ६१२११४१२१२१२२३
 १११ ११४; २०४.
 ११६; २२३. ११९;
 २. १. १२१; ३३. १२५; ४९. १२६; ५०.
 १२९; ८०. १३१; १७५. १३७;
 १३९. १३५;
 ३. १. १४०११०११३ १. १६ २६.
 १४९; ४३. १५६; ४९. १६१; ५०. १६२;
 ५२. १६३; १६३; ६२. १६४; १६५; ६८.
 ५७. १६६; ७४. १६९; ११६. १७२;
 ९३. १७२; १११. १७५; ११२. १७५;
 ४. १. ११११६२०१२३ २१५६१७
 ९११०११११३१४१६ ३. १८१
 २२; २२. १४१७६ २३१७६८११८;
 ५६६११११ १२११८ १२११;
 ५६६११११ १२११८ १२११;

१९३; ४२. १९७; ४६. २०११२४ ११४
 ५ ५२. २०३; ६२. २०६ २०६ ११११२
 ६६. २०७; ८२. २१०; ८७. २१३; १०४.
 २१४; ११०. २१६; २१७; १११. २१६;
 ११४. २१७; १२०. २१८; २१९; १२१.
 १२११२१३ २१९; १२३. २२०; १३०. २२१;
 २१५१३१७ १३२. २२३; १३३. २२३;
 १४४. २२६; १४८. २२६; १५४. २२९; १५५.
 २३०; १६०. २३०; १७१. २३३; १७२.
 २३४; १७४. २३६;
 ७. १. १४१८१८१८२१ २३३ २३५
 ८१२११५१८१२१२३ २. २४०; २४१;
 १८. २४७; २१. २४७; २७. २४९; २५१;
 ३३. २५२; २५३; ३६. २५४; ३७.
 २५४; ४०. २५७; ५८. ५१५११५१५
 ७०. २६३; ७३. २६६; २६७; ८१.
 २६९; ८९. २७१; ९६. २७६;
 २. १. २७८; २. २७८; ३. ६१७१११९
 २८०; ५. २७९; ८. १५२३२४२६
 १०. १३१७६ ५ २७५; १५. २८३; ३५.
 २९१० ४७. २९६; ६७. ३००; ८४. ३०५;
 ९१. ३०५; ९८. ३०५; ३०६; ९९. ३०७;
 १०२. ३०९; ३१०; १०६. ३११; १०७.
 ३१२; ११४. ३१३; ११५. ३१४;
 ३. १. ३१७; ३. ३१७; ८. १६११९
 ३३०११२ १४३३५११५ १७१७१११२४
 ३३३३२२; ४४. ३२४; ४६. ३२६; ५४.
 ३३०; ५६. ३३१; ७१. ३३३; ७९. ३३५;
 ८५. ३३६; ८६. ३३७; ८७. १६१२०
 ३३९; १०८. ३४४; १०९. ३४९;

४.१. १८११५; ११९; २.३२६; १३.
 ३२८; २७.३२९; ६१.३५५; ६५. ११११५;
 ६७.३५५; ७७.३५५; ८२. ११३१७;
 ८३. ३५८; ९०.३५९; ९२.३५९;
 ८.१.१.३६५; ९.३६७; ३६८; ११.
 ३६८; १८. ११२१११; २६.३७५; ४७.
 ३७६; ५५.३७७; ६८.३८०; ७२. १११११
 १३१९६१९

२.१.३८६; २. ११९६; ४.३८८;
 १.११७२३; १८ ५११११५ ११११
 ३८९; ३९०; ३९१; ३९२
 १५; ४२.३९५; १९. ७१५; २२.
 ७११११३१७११२१२३; २५. ५१६;
 ३२.४०५; ३८.४०५; ४२.४०६; ६२.
 ४१५; ८२.४१५; १६.४१६; १०६.४२१;
 १०८. ११११५;
 ४२२;

३.३७.४३१; ३८.४३२; ४३.
 ४३५; ५६.४३६; ६१.४३९; ६७.
 १६११७; ७९. १५११९; ६१९; ८७.
 ८१७; १०८. ११२; ११०. १६११९;
 ११६.४५०; ११७. १८१११२१
 ४५०;
 ४.२. ६१७१९; ३.४५०; ११.४५६;
 १४.४५७; १५.४५८; ३६.४६२; ६३.
 ४६५; ६८. ६१७१२२.

प्रयोजितवत् १.१.५७.१२८; ५८.१५५; ३.१.
 ३०.३९९; ६.४.९३.२१२; ७.४.१.३२५;
 ९३.३६०.

प्रयोज्य १.४.५५. ६१९६१६; ३.१.२६.३९;
 ७१०११८ १९
 ३२; ३३.

प्रयोज्यार्थ ३.१.२६.३६५; ५.३.५५.४१५.

प्ररक्ष्य (अ.) १.२.२८.२०९.
 प्ररत्य (अ.) ६.४.४०.१६६.
 प्ररस्य (अ.) ६.४.४०.१६६.
 प्रच्छेक १.४.६०.३२२; ६.१.९१.७०.
 प्रथम १.४.६०.३२२; ६.१.९१.७०.
 प्रलम्भन ६.१.४८. १११२०; ७.१.६९.२६३.
 प्रलवितुम् (अ.) ६.२.५०.१२९.
 प्रलवितु ६.२.५०.१२९.
 प्रल्य २५.
 प्रवक्तु ५.
 प्रवचनकाल ६.
 प्रवचिग्रहण ७.३.६६.३३३.
 प्रवण ६.२.३३.१२५.
 प्रवर्तमान २.१.१. १११२१६; ३.१.२६.३६.
 प्रवर्तमाना ४.१.९३.२५१.
 प्रवर्तयितुम् (अ.) २.१.१.३६६.
 प्रवर्तयितु १.४.२३.३२६.
 प्रवत्य ६.
 प्रवाद्य ३.१.३६.२३.
 प्रवाहणेयी ७.३.२८. ३२५.
 प्रवाहणेयीभार्य ७.३.२८. ३२५.
 प्राविभाग ८.२.१०६.४२१.
 प्राविगीर्ण ५.४.१३५.४३३.
 प्राविश्य (अ.) २.
 प्राविष्ट १.१.७.२९१; २१.७७; ७२.१२५.
 प्राविष्टा १.४.१३.३१६; ३.१.८६.६५.
 प्रावीण १०.
 प्रावीत १.४.२४.३२७; २.४.५६.४२७.
 प्रवृत्त ६; १५ १७१२१; १.२.६४.३५६
 २२२; ४.३. १७१२२; ३१५; २.२.६.४११;

२२. २७।२८; २।४; ३.२.१२३.१३३;

६.१.७७.५३.

प्रवृत्ति १८; १९; २०; १.१.१९.७३; ४५.११२;

२.६४. २।३।५; ४.३.३१७; ३१५; ४२.

१८।१९; ११०.३५७; २.१.६९.४०५;

३.७.४४६; ४.६२. ४।२।५; ४११; ३.

१.२६. ३।६; ३।५; ८७.६३; ३.१३९.१६४;

४.१.३. १९८; ८९. ५।९।११२६; ९२.

२१६; ५.२.७९. ३।८; ४.१९. ४३३;

६.१.८४. १।१०।१२।२६; १०८. ८२।

१३; १२७. २।९; ४.१०४. २१९; ८.३.१.

४२४.

प्रवृत्तितः (अ.) ३.१.७. १९।२०.

प्रवृत्तिविशेष १.३.१.२५१; ५.३.४२. ४१४.

प्रवृद्ध १.४.६०. ३४२.

प्रवृद्धशब्द ६.२.३८. १२५.

प्रवृद्धादि २.२.१८. ४१७.

प्रवृद्धादीनां च (प. सू.) ६.२.४९. १२८.

प्रवेता २.४.५६. १५।१८.

प्रवेतुम् (अ.) २.४.५६. ४२५.

प्रवेय २.४.३५. ४२३.

प्रवेशयितुम् (अ.) ६.१.१३५. ९३.

प्रशंसा ५.२.९४. ३१३; ३.६.४१८.

प्रशंसा ५.२.९४. ३१३.

प्रशंसायुक्त ५.२.९४. ३१३.

प्रशब्द १.४.३२. ३३७.

प्रशमय्य (अ.) ६.४.२२. १११; ५६. २०३;

२०४; ७.१.३४. २५३.

प्रशस्य ५.३.५५. ४१३.

प्रशान्शब्द १.१.३९. ९३.

म. भा. श. को. ९७

प्रशास्तु ३.२.१३५. १३३.

प्रश्न १.१.५७. १४१; ४.५१. ३३४; ३.१.७८.

६१; ३.९०. १५१; ६.४.२३. १९४.

प्रश्न २.३.२८. १०।११.

प्रश्नपुत्र ६.३.७३. १६९.

प्रश्नान्त ८.२.१०७. २२।२३.

प्रश्नान्त ८.२.१०७. २२।१.

प्रश्ने चासन्नकाले (पा. सू.) ३.३.९०. १५१.

प्रथय १.१.४. ५१; ५२; ५३.

प्रश्लिष्टनिर्देश १.१.३. ४७; २७. ८२; ५६. १३९;

५।५; २.२७. २२।२२; २०३; २.३.६९.

४६९; ४.३२. ४२१; ८५. ५०१; ३.१.

३६. ४६; ४. २१।२१; ४. ८२. ११।११;

५. ३. ५. ४०३; ६. ३. ३. १५१; ४. ८९.

३।३; ७. १. २७. २५१; ९६. २७३; २.

१०७. ३१२.

प्रश्लिष्टावर्ण १.१.९. ६२.

प्रश्लव्य १।५; १.१.३. ५०; २८. १०; ३८. १५; २.

६४. २१६; ३. ६०. २२१; ७९. २१४; ४.

६२. ३३३; २. १. ३६. ३१०; ५१. ३५३;

२. ६. ४१०; २. ४. २१६; २९. ४३१; ३.

१. ६७. ५६; ४. २१. १७२; ४. २. ९२. २९०;

३. १५५. ३२५; ५. १. ५९. ३५७; ६. ४. १९.

१२५; १६३. २३२; ७. ४. ६१. ३५५; ८.

१. १. ३६१.

प्रशुम् (अ.) ६.४. १९. १२५.

प्रशुशब्द ४.१. ४८. १३।१५।२३।२५; २०.

प्रशुवाङ्मूष्य ४.३. २४. ३०६.

प्रशुवाह ४.३. २४. ३०६.

प्रशुषी ४.१. ४८. १३।१५।२१.

प्रसङ्गतप्र ६.२. ४९. १२।७५; ४. १. ४१. २३४.

प्रसङ्कव्या २.२.५२.५६५.

प्रसङ्ग १.१.३.३०; ८.३६; ५१.५१५१९;
१२७; ५६.१३३; १३५; ५७.१३३; ६०.
१५६; ७२.१३५; ३.६७.२६१; ४.२.
३०५; ३१०; १३.३१७; २.१.१.३६३;
६७.२०२; ४.१६.२७७; ३.१.३३.३२;
१५.८१; ३.१०.१३०; ४.१.५.२०१; १५.
२०५; ८९.३३२५; २५१; १०५.२५५;
३.१३२.३३३; १५०.३३३; १५५.३३५;
१६३.३३७; ५.१.२०.३३५; २.५८.
३३७; ४.१५.५.३३; ६.१.८५.६३; ११३.
८५; ३.३५.१५६; ३५.१५३; ७.१.३७.
२५६; २.१३७.३३३; ३.८.३११.

प्रसङ्गावित्र १.१.५१.१३६.

प्रसङ्गलाजर्था १.१.५५.१३३.

प्रसक्त १.१.१.५३; ३.१०१२; ५.५५; ८.६०;
५५.११३; ५०.१३०; ५२.१३०; ५६.
२०३५; २.१.१.३६५; ३.३२.५५७
१३; ४.८५.५०३; ५.२.५.१६१७; ६.१.
३७.३३; ३३; ३३; ८.५.५१०; ७.१.१८.
२५७.

प्रसक्ता १.४.५९.३३३.

प्रसक्तादर्शन १.१.६०.२२२२२३; २।३।

प्रसज्य (अ.) १.१.५५.१०३; २.१.१३२.५.
१३३; ५५.२३१; ४.५७.३५१; २.२.६.
५३२; ४.१.९०.२३३; ६.१.५५.३५; ७.
३.८५.३३६; ८.२.६९.५३२.

प्रसज्यप्रतिषेध १.१.५३.१०१; ५.१०३; ६३.
१६७; २.५.१३५; ५.२.१५; ५.२.३३१;
२३२; ४.१७.३१३; ५०.३३३; ५७.
३३१; ३.१.१२५.१३५; १३६; ६.१.५५.

३६; ३.३५.१५०; ७.३.८५.३३६; ८.४.
५७.५६६.

प्रसज्यमान १.१.५०.१३३; ५१.१५१९;
१३७; ६.३.२५.१३७.

प्रसक्ता ५.३.६७.१६२५; ३।१६; ६८.५३१;
५३०; ४.१५.५३२.

प्रसमुपोदः पादपूरणे (पा. सू.) ८.१.१.
३६१.

प्रसन्न १.१.५०.१३३; २.६५.२३५; ४.१.३.
१३६.

प्रसगाविद्वेषा १.२.६५.२३६; ४.१.३.१३६.

प्रसन्न १.२.६५.२३५; ४.१.३.१३७
२।२८; ५.२.६५.३३३.

प्रसन्न १.२.६५.२३६; ४.१.३.१३६.

प्रसन्न ५.२.९.३३३.

प्रसन्न्यामिन् ५.२.९.३३३.

प्रसाद ६.३.१२२.१७६.

प्रसाधक ३.१.१८.३३.

प्रसाधन ६.३.१२३.१५६.

प्रसार ३.३.१२२.१७६.

प्रसारण (पा. श.) ३१; १.१.३.५०; ५.५३;
५३; २.४.८५.५३०; ३.२.३.३३; १७८.
१३६; ४.१.१३.२०५; २०५; ७८.२३३;
३.२.५.३३६; ६.१.३७.३३३; ३९.३३; ७.
२.१.५.२३६; ८.३.८८.५३७.

प्रसारण ६.१.१२.१६.

प्रसारण ६.१.१.३३.

प्रसारणग्रहण ६.१.३७.३३.

प्रसारणग्रहण ३.२.१७८.१३६; ४.१.१३.
२०५.

प्रसारणपूर्वत्व ७.२.१५.२३६.

प्रसारणप्रतिषेध ६-१-६९-३१.
 प्रसारणप्राप्ति ६-१-३७-^{२१५१६}३३.
 प्रसारणादि ७-२-१-२७८.
 प्रसारणार्थ ६-१-३७-३३.
 प्रसारणिक ३-२-३-१६; ७-२-१०-२८६;
 प्रसित २-३-२२-^{२१३१}५१;
 प्रसिद्ध १-४-२१-^{१११२}३२२; २-१-५१-^{७७}३६६;
 ५५-^{१५११५}३९८; ३-१-२५-^{२२१२०}५३२;
 ६७-^{१८१८१९}५८; २-१-२२-^{२५१३५}१२६; ३-
 ३-१६१-^{१७११८}१६६; ४-१-३-^{२५}११५; ८-१-
^{२३१२४}३२०; ८-२-२५-^{४०२}४०२.
 प्रसीव्य (अ.) १-१-५६-^{११३}१३३; ^{१३१२२}१३२.
 प्रसुलम्भ ७-१-६८-^{२६६}२६६.
 प्रसूतभार्य ६-३-३२-^{५१७}१५७.
 प्रसूततरा ४-३-६६-^{३११}३११; ३१२; ५-२-२७-
^{३८२}३८२; ८-१-२-^{२०११२२}११२२.
 प्रसृष्ट ७-२-११२-^{१९११९}३१३.
 प्रसेचक २-२-१८-^{४१६}४१६.
 प्रसेव ६-३-१२२-^{१७६}१७६.
 प्रस्कन्दन ^{१२१२२}१२.
 प्रस्तनय्य (अ.) ६-४-२२-^{१११}१११; ५६-२००.
 प्रस्तोर्ण ५-२-२९-^{२३१२३}३७६.
 प्रस्थ (प.) ३-३-५८-^{२११२१}१५०; ५-१-१९-^{३३०}३३०.
 प्रस्थादि (ग.) ६-४-२२-^{१७११७१९}१९३.
 प्रस्थादि (ग.) ४-२-१००-^{२१३}२१३; ६-४-२२-
^{१९३}१९३.
 प्रस्थान्त ४-२-१००-^{२१८}२१८.
 प्रस्थाथ (अ.) ७-१-३७-^{२५३}२५३.
 प्रास्थित २-३-३७-^{१११३१३}५५९; ६१-^{४६६}४६६; ३-१-
^{२६३५}२६३५; ^{११११२}३६; ७-१-८२-^{२७३}२७३.
 प्रस्र ३-३-५८-^{१५०}१५०.

प्रस्रचितव्य ७-२-३६-^{२६२}२६२.
 प्रस्रवितुम (अ.) ७-२-३६-^{२६२}२६२.
 प्रस्रवितृ ७-२-३६-^{३१९२}३१९२.
 प्रस्रविधीयते ७-२-३६-^{२१२}२१२.
 प्रास्फिच १-४-६०-^{३३२}३३२; ६-२-१७७-^{१३८}१३८.
 प्रहरार्थ २-२-३६-^{४३८}४३८.
 प्रहृत् (अ.) १-१-५१-^{१३९}१३९.
 प्रहृत् १-१-५१-^{१३९}१३९.
 प्रहार ३-१-२६-^{३६६}३६६; ५-१-११९-^{३६६}३६६; ६-३-
^{१२२-१७६}१७६.
 प्रहास ८-१-२६-^{३७२}३७२.
 प्राहिमानि ८-४-१६-^{४५२}४५२.
 प्रहृत १-१-५१-^{१३९}१३९; १३७; ६-२-२९-^{१२७}१२७.
 प्रहृत् (अ.) ६-४-१३०-^{२३२}२३२; ७-१-३७-
^{२५५}२५५.
 प्रह्व ३-२-३-^{१५}१६; ^{६१२१}६१२१.
 प्राकार ४-३-३९-^{३८८}३८८; ६६-^{३१६}३१६; १३२-^{३२२}३२२;
 ५-१-१३-^{१३१२२}१३१२२; १६-३३२; ^{३३५}३३५; ६-
^{३-१२२-१७६}१७६.
 प्राकृत २-३-५-^{१७१२०२१}२५; ३-१-८७-^{१२१३}६८३;
^{८-२-८२-४१३}४१३.
 प्राकृतकर्तव्य ३-१-८७-^{६८}६८.
 प्राक्कळार १-४-१-^{१११५}२१६.
 प्राक्कीत ५-१-१-^{१११११२१३१११६}३३६.
 प्राक्पुष्पा ४-१-६२-^{२३६}२३६.
 प्राक्शब्द ४-१-८३-^{२३५}२३५.
 प्राक्सितसंशब्दन ८-३-८८-^{४३७}४३७.
 प्रागर्ह ३-१-१९-^{१११३}३४४; ^{३५३}३५३.
 प्रागाङ्ग ६-१-२-^३३.
 प्रागेकादशभ्योऽच्छन्दसि (पा. सू.) ५-३-
^{४८-४१९}४१९.

१.२.५५.२२०; ३.३.२६१; २.१.१.
३६३; ६.१.९१.७२.

प्रातिपादिकग्रहण १.२.५५.२२२; ५७.२२२
१५ ७१६; २.१.६७.५०२; ३.५६.५६१;
४.१.१.१६२; ६.१.२०२; १२८.२५८;
५.२.५२.३८५; ६.१.८५.६१; ४.१३३.
१११६
२२३; ३.५० १५७; ७.१.१.२३८.

प्रातिपादिकग्रहण १.१.६१.१६०; ४.१.१.
२१३१५ १११३१८२०
१८९ ; १६३

प्रातिपादिकत्व १.३.१.२५३; ४.१३.३१६; ३.
२.१२२.१२६; ४.२.१६९; ५.३.६८.
२२१.

प्रातिपादिकनिर्देश १.१.५६. १११११
१३१५ १३३; ५.७.
१५३; ५.३.२०. १७१८.
५०६.

प्रातिपादिकनिवृत्त्यर्थ १.३.१.२५९.

प्रातिपादिकपर्युदास १.३.१.२५७.

प्रातिपादिकप्रतिषेध ३.१.९१.७२.

प्रातिपादिकमात्र १.४.२१.३३२; ४.२.३२.
२७६; ७.३.११९.३३३.

प्रातिपादिकविज्ञान ५.१.५९. २११२२
३५५; २.५९.
३८६; ७.१.२.२३१.

प्रातिपादिकविशेषण ४.१.१.१९०; १९५; ३.
१९९.

प्रातिपादिकविशेषणत्व २.२.२२.२३; ४.१.
१.१९५; ३.१.९९; ३.२.२१५.

प्रातिपादिकसंज्ञ १.४.१.३०३.

प्रातिपादिकसंज्ञा ३६; ३२; १.२.५५.५१७
१२१२२५ १५१६१७२३२६ २१९
२१९
५६७.८१९ २६ १३१५ १६१२२
२२ ; २२२; ५७.२२३; ६.२.३५; २३८;

३.१.२५३; २५५; ४.१.३.३१७; २.४.
८१.५६७; ३.१.९३. ६१७; २.१२२.१२६;
४.२.१६९; ४.१.१. ११११२१२
१९१९१२२३२५२५ १९१ ; ५८.
२३९ ; ५.३.५.५०३;
८.२.५६.५०८.

प्रातिपादिकसामानाधिकरण्य २.३.१.५२९.

प्रातिपादिकस्थ २.१.२.३७६.

प्रातिपादिकस्वर ६.१.९१.७२.

प्रातिपादिकाण (पा. श.) १.३.१.२५७; २५९.

प्रातिपादिकात् (पा. सू.) ३९; १.२.५५.
२१८; २१९.

प्रातिपादिकानुवृत्ति ४.१.१७.२०३.

प्रातिपादिकान्त १.१.५८.१५५; ४.१.२०.
२१९; ८.४.११.५६.

प्रातिपादिकान्तनकार १.१.५७.१२३.

प्रातिपादिकान्तनुमविभक्तिषु च (पा. सू.)
१.१.५७.१२५.

प्रातिपादिकार्थ १.१.५६.१३३; ५७.१२३; २.
१.१.३६५; २.५. १०११ १३१३
२.१. १११२ २०९; २६.५६९; ५०.
५१८३२.
५६५.

प्रातिपादिकार्थ २.३.५६.५६५.

प्रातिपादिकार्थ ५.३.५५.५६३.

प्रातिपादिकार्थत्व ४.१.३. ५१९.

प्रातिपादिकाश्रयत्व २.४.८१ ५६७.

प्रातिपादिकाश्रया ३.२.१२२.१२६; ४.२.
५६९.

प्रातिपादिकैकान्त २.१.२.३७६.

प्रातिपादिकोपदेश ३.१.१. १८; ७.२.

प्राथमकाल्पिक १.१.२९.१९; ३०.९२; २.५२.

२१४; २-२-२९-४३३; ५-१-११९-३६७
२२

प्राथम्य १-३-१-२५८

प्रादि (ग.) १-१-२०-७५; ४-१-२१८; ३०१
२०; ५७. ७१७११२; २-१-१-३७१;
२-१८. १३१९१९; २४-४२४; ६-१-९१-
१७०; ४-१५५-२३०; १६३-२३२.

प्रादि (ग.) ६-४-१५५-२३०.

प्रादिप्रसङ्ग २-२-१८-४१६.

प्रादुःशब्द ८-३-८७. १३१३१६१६

प्रादुर्भाव ५-१-११९. २३१२३

प्रादुर्भाव १-१-५६-१३७; ५७-१२७; १२७;
६२-१६१; २-१-२४-४२६; ३-६५-४६७;
४-३-१४०. १५१२०; ६-१-८६. २०२५

प्रादुर्भाव ४-१-६३-२२५.

प्रादेश १-४ ८४. २३१२३; ११७.

प्रादेशमात्री २५.

प्राधान्य १२ २१; १-१-५६. १२११४ २६
५७-१४३; ४-२-३०६; ५४. १९१२०; २-
१-५७. ३९९; ३-२०-४५३; ३-१-१-
४५१५१०; ४-६-३-१९९; ८३-२३३;
५-१-१-३३६; ५९. २१२४२५२५२७१
२८; ३२७.

प्रान्तपुष्पा ४-१-६४-२२६.

प्रान्तेवासिन् २-२-१८. १३१२०.

प्राप ६-३-९७-१७३.

प्रापक १-१-७३. २११२३२२२६; १२१; ३-४.
११०. २३१४७९११३.

प्रापण १-३-२०. १७२० ४७; २६०; ४-१-८९-२४६;

२-३८-२७३.

प्रापि (पा. श.) ३-१-२६-३५.

प्रात २२; १-१-६-५६; २८-१४ ४४. १६१२१
२३१२५२५२६; ८११११११६१६१;
१७२०२०२१२४२४२५ २१२३१
६११७३१७३१११७१७१७१८ २१ १
२१२२२२५२५२६ २१२३१६१७१६१७१६१
१०१२१२१२१३१ १३१६१६१ १७१७१
२०२०२१२१२१२३२३२४२४ २१२
३३३ ६१८१ ९१० ११५ १५१६१६१
२१२१२२२२ २१२३१५६१७
४४-२१६; ४-२-३०७; ३१३; ९ ३१५
११११११३१३१११५
२-१-१-३६४; २-४-४०८; २-४-२५;
३-६२-४६१; ४-२६-४७३;
३-१-७-१६; ४६-५४; ८५. १८१८१
२१२३२३२४ ११२३१
१२७; ३-५८-१५०; ४-२४. १८१८१११
१९; ८५-१२२;
४-१-८५-२३४; ८९. १९१२१ ९३.
१०११२ १२११३
२४९; २-४५. २८०;
५-१-३-३३८; ४-२३२३२४ ३३९;
९७-३६२; ३-२-४०३;
६-१-८-१३; ९. ७११६१९ ३९.
३४; ६३. २३२३२४; ८९-६९; १६६०
१०१; १७७-१०१; २१५. २२२३२३३
२३२४; १२०; २२५-१५९; २-१-१२१
५२-१३१; ३-१०. १९१९१२०; १२५
१३. १२५; ४३-१५९; ६८-१६७; ७२.
१६१९१७१९; ४-२२-१९२; ४९०

२०१; ५२.२०३; १६३.२३३; १७१.
 २३३;
 ७.१.३९. १४१५ ७७८२१
 २५६; २.४. २९५ ;
 २१६; ११७.३१५;
 ८.१.३९. १७१८ ३७५; २.२३.४०१; २५.
 ११११११२१२१३ ४०३ ; ७२.४१२; ४१३;
 ३.४.५.४३६; ११२.४६०.

प्राप्त° २.२.४.४०१; ४.२६.४७३.

प्राप्तजीविक १.२.४.२१६; २.४.२६.४७३.

प्राप्तजीविका २.२.४.४०१.

प्राप्तत्व ६.१.२.६.

प्राप्ता १.४.३.३१६; २.२.४.४०१; ६.१.११३.
 २५; ८.४.३२.४६१.

प्राप्तादि २.४.२६.४७३.

प्राप्तापन्न १.२.४.४०१.

प्राप्ति १.१.४३. १११२१३१३ ६३.
 १११२१२१३ १६७ ; २.४. ३११५ ; ६८.
 २४१; ३.१२. १२१३११४ ; १४.
 १७१७१७ १८२० ; ४.२. ३०२; १७.
 १५१६१६१६ ३१९ ; २.३.६५. १५१६; ४.
 १२.४७६; ३.१.४.५५; ६७.
 १६१८१८१८ ५९ ; ३.१३२.१५९; ६.१.
 ३७.३३; ८.३.४.४३६; ६१.
 १४१५१७१७१८१९ ; ११२.
 ४५०; ११६. १४१५ ४५०.

प्राप्तिज्ञ २.४.५६.४७३; ७.४.९२.३५९.

प्राप्तवत् १.१.४.५३; ११.६३; ३.६०.२६६;
 २.४.८५.५००; ५०२; ३.१.३. २३२४ ;
 १२१४ ७८ ; २१.२८; ४.२. ३६९; ४.१.
 १२.२१५; १५५.२६३; ३.१३२.३२१; ४.

५९.३३३; ५.२.५२.३६५; ६.१.१.५;
 ५.१०; ९.१४; ८५.६१; ३.७६.१७०;
 ४.१०१.२१४; १३०.२२१; ७.१.१२.
 २४५; ५०.२५८; ४.१.३४५; ९३.३६०;
 ८.२.६. ३११०१२५.

प्राप्तोदक २.२.४.४०१.

प्राप्त्यर्थ १.२.४.४०१. २५२५; ३.१.३६. १०१०१
 १०.

प्राप्य १.३.११.२७३.

प्राप्यमाण १.१.५०.१२३; ३.२.२५३; २६०;
 ६.१.८७.६७; ८.४.३०.४६३.

प्राभृतिक ४.४.१.३३९.

प्राय ५.१.१६. ३३३५; २.८२.३२६; ६.१.
 १५७.१६.

प्रायः (अ.) २.३.१८.४५२.

प्रायभव ४.३.३९. १३१६१११२०१२१

प्रायभवः (पा. सू.) ४.३.३९.३०२.

प्रायभवग्रहण ४.३.३९.३०२.

प्रायवचन १.३.३२. २२२२; ३.३.११९. १६१
 १७ ; १२३.१५६.

प्रायश्चित्त ६.१.१५७.१६.

प्रायश्चित्ति ६.१.१५७.१६.

प्रायश्चित्तीय ३.

प्रायश्चित्तीया १.

प्रायस् ५.१.१६.३३३.

प्रायसमुच्चयन ३.३.१.२३८.

प्रायेण (अ.) २.३.१८. ४५२; २३.४५१;
 ३.३.१.१३२; २१.१३३; ४.३.३९.
 ३०८; ५.२.४८.३२३.

प्रायोक्तो ५.१.१६.३३३; ३३३.

प्रारब्ध ७:४.९२.३५९.
 प्रारम्भ १.१.९.६९; ६२.
 प्राच्छक १.४.२.३०८.
 प्रार्ण ६.१.८.९.६६.
 प्रार्थना १.३.१४.२३८; ४:३२. २५/२५.
 प्रार्थयतिक्रिया १.३.१४.२३८; ४:३२.३३०.
 प्रार्थयमान १.२.६४.२३९; २.४.८२.४६६.
 प्रार्थित १.३.१४.२३८.
 प्रावृष् (का.वा.) ४.३.२५. १६/१६.
 प्रावृषष्ठप् (पा. सू.) ४:३.२५.३०५.
 प्रावृषिक ४.३.२५.३०६.
 प्रावृषेण्य ४.३.२५.३०६.
 प्राशिता ६.१.८५. ५/१२.
 प्राशित् ५.१.९७.३६२.
 प्राशित्र ५.१.९७.३६२; ४.४२.४६६.
 प्राशित्रादि. (ग.) ५.४.४२.४६६.
 प्राष्ठी ४.१.४८. १८/१९/२१.
 प्रासङ्ग ६:१.१६१; १०/११.
 प्रासङ्ग्य ६:१.१६१. १०/११.
 प्रासाद् २.२.३४.४३६; ३.१.४४.४४. २८.५५५.
 ; ४६.४६६; ३.१.१०.२०; ४.३.३९.
 ३०६; १३२.३३२; ५.१.१३. १३/२२।
 २३ ; १६.३३५; ६.३.१२२.१७६.
 प्रासादवासिग्रहण १.१.८. ११/१२.
 प्रासादवासिन् १.१.८. १०/११.
 प्रासादवासिन्याय १.१.८. १०/१२.
 प्रासादारोहणीय ५.१.१११.३६६.
 प्रासादीयति ३.१.१०.२०.
 प्राह्ण (का.वा.) ४.३.२३.३३५.
 प्राह्णितन ४.३.२३.३३५.

प्रिय १.१.२९.९९; ५१.१२८; २.४८.२३३;
 २२५; ४.२.३९१; ५६.३४०; २.२.६.
 ४१२; ३५.४३७; ४.६२.४६०; ४.१.१.
 १९३; ६.१.८.१३; ४.४८.२०१; १५५.
 २३०; ७.२.९८.३०५; ११०/१३/१४.
 ३०६.
 प्रियकुत्सनादि (ग.) ५.३.७४.४२४.
 प्रियकुरुचरा ४.१.१४.२०५.
 प्रियगुड २.२.३५.४३७.
 प्रियग्रामणि १.१.५१.१२८.
 प्रियग्रामणि १.२.४८.२२५.
 प्रियचतुर् ७.२.९८. १३/१४/१५/१५/१५.
 ३०६.
 प्रियचतसृ ७.२.९८. १०/१०/११/११/११/११.
 ३०६.
 प्रियताद्वित ६.
 प्रियतिसृ ७.१.७३. ८/९/१०/१०/११/११/११.
 २६६.
 ११/१३/१३/१३.
 प्रियत्रि ७.२.९८. १५/१५/१५.
 ३०६.
 प्रियदर्धि ६.१.५७.३५.
 प्रियदर्शनाता २.१.५५.३३७; ३९८.
 प्रियवाङ्ग २.४.६२.४६०.
 प्रियविश्व १.१.२९. २/७/१५.
 प्रियसाक्थि १.१.२७.८८; ७.१.२३. ७/१२; २:
 १०१.३०९.
 प्रियसखि १.१.४७.११६.
 प्रियसेनानि १.१.५१.१२८.
 प्रियसेनानिक १.२.४८.२२५.
 प्रिया ४.१.१.१२३; ७.३.८३.३३३.
 प्रियाख्य १.४.३. १३/१३.
 प्रियाङ्ग २.४.६२.४६०.
 प्रियादि (ग.) ४.१.१. २३/२५.
 प्रियाष्टन १.१.२४. ६/६/७/७.

प्री (धा.)

प्रीणाति १-२-७१-२५०; २-३-३-४४२.

प्रीणयति ७-३-३७-३२३.

°प्रीञ् (धा.) ७-३-३७-३२३.

प्रीण ५-४-३०-४३५.

°प्रीणातिप्रभृति १-१-२०-७३.

प्रीणात्यर्थ २-३-३-१८१९.

प्रीणित ८-२-३-३८८.

प्रीणीत १३.

प्रीत ३-१-२६-३६; ४-१-१६३-२६५.

प्रु° (धा.) ३-१-१४९-९३.

प्रुष्टा ३-१-१७-२६.

°प्रुष्टा° ३-१-१७-२६.

प्रुष्टायते ३-१-१७-२६.

प्रेक्षापूर्वकारिन् १-१-२६-२५; ३६-१३; ३-१२-२७२; ४-२२-३३७; २५-३३७; ३३६; ३२-३३०; ११९-३५६.

प्रेङ्गण ८-४-३२-४६१.

प्रेङ्गणीय ८-४-३२-४६१.

प्रेत ६-१-८६-१२१६; ६६; ८९-६०; ६१.

प्रेद्ध १-१-२-५१.

प्रेन्वन ८-४-२-४५३; ४५४.

प्रेन्वनीथ ८-४-२-४५३; ४५४.

प्रेप १-४-६०-३४२; ६-१-९१-७३.

प्रेप्सत् १-३-२-२६२; ५-३-१-४०२.

प्रेयस् ६-४-२२-१९३; १६३-२३२.

प्रेरण १-३-१-२५६; ६-१-४५-३६.

प्रेर्त्वरी ४-१-७-२०३.

प्रेषण १-४-२८-३३९; ३-१-२६-३३५; ५१९; ३-१६१-१६५.

प्रेषित १-४-५४-३३९; ३-१-२६-३१; ३-१६७-१६७.

प्रेषितव्य ७-२-४८-२१७.

प्रेषिता ७-२-४८-२१६.

प्रेषितुम् (अ.) ७-२-४८-२१६.

प्रेष्ठ ६-४-१६३-२३२.

प्रेष्य (अ) १-४-२-३०५; २-३-६१-४६६; ६-१-८५-६०.

प्रेयङ्गव १-४-२-३१०.

प्रेयङ्गविक ४-२-६०-२८४.

प्रेयमेध १-४-२-३१०.

प्रेष १-४-५५-३३२; ६-१-८९-६१०.

प्रेषादि (ग.) ३-१-२६-३३; ३-१६३-१६६; २५२६ २२५५५१०; १६७.

प्रेषादिग्रहण ३-१-१६७-१६७.

प्रेष्य ६-१-८९-६१०.

प्रो (वि. श.) ८-४-२८-४६०.

प्रोक्त ५१६; ३-१-७९-६२; ४-२-६६-२८६; १३१६; ३-१०१-१६१५; १०४-३१६.

प्रोक्तग्रहण ४-३-१०१-३१५.

प्रोक्तवत् १-४-८३-१६१७.

प्रोक्ता ४-१-१४-२०६; १३-२४९; ३-१५५-३२५.

प्रोक्तादि (ग.) ५१७७११४; १२.

प्रोक्ताधिकार ४-२-६६-२१५; २१६.

°प्रोक्षण° १-२-६४-२४५; २-१-५१-३१६; ४-१-९२-२४६; ५-१-५९-३५७.

प्रोत १-४-५४-३३८.

प्रोद् १-४-६०-३४२; ६-२-१७७-१३८.

प्रीष्टपद १-२-६०-२३१.

प्रोष्ठपदा ७.३.१०.३२०.

प्रोष्ठपदा ७.३.१०.३२०.

प्रौक्त ४.२.६४.२०४.

प्रौढ ६.१.८९.६९.

प्रौढि ६.१.८९.६९.

प्रौह ६.१.८९.६९.

प्रक्ष (ओ.) २२; १.१.३.१६; १२.६९; ५६.
 १३५; २.६४.२३३; २३१; ३.१.२५७;
 ९.२६५; ४.२.३००; २१.३३१; २.१.१.
 ७८८; १२।१२।१३।२३।२३।२४
 ३७२; २.२९. १२।१२।१३।२३।२३।२४
 १।२।५।६।९।१५।१५।१६।२०।२०।२१।
 २१।२६।२६।२६ १।१०।१०।११।१२
 ; १०।१७।१८ ; १।८।१२ ; ८।१०।
 १७।१९ ; ६.१.२५. १५।१७
 ६३; ८७.६८; ९१.
 ३३; ७३; १०२. ९।१०।१३।१६।२५।२५
 ८।११।१८।१८ १३ १३ ११।१३।
 ७९ ; ८०; १०८. ११।१३।
 २० ; ४.१.१३३; ४६.१९९; ७.१.९.
 २४४; १२. ५।८।१५
 २४५; ३.१०३.३४०; ८.
 १.१७. २३७१; २.६.३३९; ३.१७.४३७;
 ३४.४३०; १।१
 ४.६८.४६६.

प्रक्ष^० (ओ.) १.१.६८.१७७; २.६४.२४१;
 २.१.१०.३३२; २.२४.४२०; २९.१७।
 २३ ; ४३३; ४३३; १।१३; ४.१२.४३०;
 ४३६.

प्रक्षक^० ५.३.७२. २३३३.

प्रक्षत्व २.२.२९.४३२.

प्रक्षवत् ५.२.११५.३६८; ६.१.२२२.११९; ८.
२.४२.३६५.

प्रक्षशब्द २.२.२९.४३९; ४३२; ४३३.

प्रक्षसहाय २.२.२९.४३४.

प्रक्षाय २.२.२९. १८।१९.

प्रक्षायण ६.१.९१. ८६.

प्रक्षि १.१.३९.९९; ७२.१८३; २.२.३.४०३;
४.१.९५.२५०.

प्रक्षी ४.१.७८.२३९; ६.१.९१. ८६.

प्रक्षिग्रहण १.१.७२.१८६.

प्रु (घ.)

प्रुवने १.२.४.१३३; ३.७८.२९५.

अप्रुवन्ते ८.२.२५.४०२.

उपप्रुवन्ते १.१.५८.१५२.

उपप्रुवन्ते १.१.५८.१५२.

प्रुत (पा. श.) ११; १६; १।१३; १.१.९.६३;
११.

१।५।५।६।६।७।९।१२।१३।१६।२१।
 २२।२३।२५ ; ५७.१४८; १४९; ६९.
 १७८; २.१७. २।२।५।२६ १।२।२
 १३।२१ ; २८.२०५; २०६; ६.१.७७.
 १०।११।१२।१२।१८ ७ १४।१५।१६।
 ५३ ; ८७.
 १६ ५।५ ६।७।७।७।८।१०।१६।
 ११३. ८५.
 १८।१८।१९।१९ २०।२२ ; १२५. १२।१३।
 १३।१६।१६।१९।२२ ; १२९.९९; ४.१६.
 ७ ७ ८.१.५५.३७६; २.८२.४१५;
 २।३।५ ३।४।१५।१७ ; ९०.४१५;
 ४१६; ८६. ४१८ ; १०.४१५;
 १२.४२०; १०६.४२०; ४।७।१४
 १२।१२।१२।१३ ४२१ ; १०८.
 ४२२ ; ३.४१.४३४.

प्रुत^० (पा. श.) ६.१.१२५. ८६; १२७. १७.१८ ;
१२९.९९.

प्रुत (पा. श.) १३; ७।८।११।१४ १ ; ३३; १.१.
७०.१८१; २.७.२०३; १।१३।२४ ; २८.
२।३; ३२.२११ ; ८.४.६८.४६६.

पुतकार्य ६.१.१२९.२२; १६.
 पुतकार्यप्रतिषेधार्थ १.१.११.६६; ६.१.१२९.
 २२.
 पुतपूर्व ६.१.७७. ८१६।१६।१८।२३; ८.२.
 १०८. १५।१६।१७।२१; ४३३.
 पुतप्रगृह्या आचि° (पा. सु.) १.१.११. ६६; ७।२३;
 ६.१.७७. ११.
 पुतप्रतिषेध १.१.११. ६६; ६.१.१२९. ९९.
 °पुतप्रतिषेधप्रसङ्ग १.१.११. ६६.
 पुनभावेन् १.१.११. ६६.
 °पुतवचन १६.
 पुताविकार १.१.६३. १६६; ४.१७. ३१९; ६.१.
 ७७. १३; ८.२. १०७. ४२९; १०८. ४२२.
 पुताविधान ८.२. ८६. ४१८.
 °पुतसंज्ञ ३३; १.१. ९. ६३.
 पुतसंज्ञक १.२. २७. १४।२१
 २०३.

पुतसंज्ञा ११।१२
 २२; १.२. २७. ७।८।१४।२२
 २०३.
 °पुतसंज्ञा १.४. १. ३०३.
 पुताश्रय १.२. २७. १।७।७.
 २०३.
 पुताते ३; १७ ११।१४ ५।६
 ३; २६; ८.२. ६. ३९१; ३९३;
 ४९६; ८.४. ४१७; ८५. ४१७.
 पुति° १.१.
 पुत्यन्त १.१. ६३. १६६.
 पुत्यादि २३।२४; २१; २२.
 पुत्याद्यर्थ १७।२३; २७.
 १९; २१.
 पुष्टा ३.१. १७. २६.
 °पुष्टा° ३.१. १७. २६.
 °पुष्टायहण ३.१. १७. २६.
 पुष्टायते ३.१. १७. २६.
 प्वादि (ग.) ३.१. ७८. ६९.
 पसात ८.३. ३७. ४३९; ४३२.
 पसा (धा.)
 पसाति १.३. ७२. १८।१९
 २९२.

फक् (प्र.) १.१.७२.१८८; २.१.२५३; ४.
१.९३.२३९; ९८.२५३; २५११.

फक् (प्र.) ४.१.९०.२१३; ९३.२३९; १६५.
२६८.

फक्फिञोरन्यतरस्थाम् (पा. सू.) ४.१.९०.
२३९; १६५.२६८.

फगन्त ४.१.९३.२३९.

फग्निवृत्त्यर्थ १.२.२१.२५३.

फञ् (प्र.) ४.१.९८.२५३.

फल १९; १.२.५२.२३३; २३९; ४.२१.३३९;
५१.३३९; २.४.१२.४७५; ३.१.८७.६९;
४.१.९४.२३९; ३.१५५.३२५; १६३.
३३७; ५.१.११९.३६९; ६.१.८४.५३३;
३.६१.१०१२१३; ७.१.७४.२६८.

फल २.४.१२.४७५; ४.३.१६६.३३७; ५.२.
१२२.३९९.

°फल १.२.४८.२३१५.

फलकशत ५.१.५९.३५६.

फलवत् २९; १६१०.

फलव्यतिरेक १९.

फलशब्द ६.३.६१.१६५.

फलहारिन् ६.२.८०.१३१.

फलानवाति १.२.६४.२१२३.

फलाफालिका २.१.६०.४०९.

फलाभेहार ३.१.२२.१८.

फलावाति १.३.१४.२७८; ४.३२.३३१.

फलि (पा. श.) ८.२.५५.४०९.

फलि (पा. श.) ६.४.१२०.२१३.

फलित ३६.

फलिन ५.२.१२२.३९९.

फलैलुग्वचन ४.३.१६३.३२७.

फलैलुग्वचनानर्थक्य १.१.५८.१५३.

फलैकान्त ४.३.१६३.३२७.

फल्गुनी (न.) १.२.६०.२३९; ४.३.३४.
३०८.

फल्गुनी (न.) ४.३.३४.३०८.

फल्गुनीशब्द १.२.६०.२३९.

फल्गुनीसमीपगत १.२.६०.२३९.

फाण्टाहृत १.२.४१.२३३; ४.१.९०.२६१२६।
२६; १५०.२६१.

फाण्टाहृता ४.१.१५०.२६१.

फाण्टाहृताभार्य ४.१.१५०.२६१.

फाण्टाहृति (मा. वि.) १.२.४१.२३३; ४.
१.९०.२३३; १४८.२६१.

फिञ् (प्र.) १.१.१.११; ४.१.९५.२५२; १५८.
२६१.

फिञ् (प्र.) ४.१.९५.२५२.

°फिञ् (प्र.) ४.१.९०.२३३; १६५.२६८.

फिञ्प्रकरण ४.१.१५५.२६३.

°फिञ्वर्तिन् ४.१.९०.२३३.

फिड (प्र.) २६.

फिन् (प्र.) १.१.४४.१०५; ४.१.९५.२५२.

०फिन् (प्र.) ४.१.९५.२५३.

फिनन्त ४.१.१४७.२६०; २.९२.२९१.

फिनर्थ ४.१.१४७.२६०; २.९२.२९१.

फूत्कार ३.२.११५.१२०.

फन ३.१.१६.२३.

फेनायते ३.१.१६.२३.

फेश्छ च (पा. सू.) ४.१.१४८.२६१; २.९२.
२९१.

फौलि ८.२.४२.१५१२१; ४०७.

फयञ् (प्र.) ४.१.९८.४५१११.

फयन्त ४.२.९२.२९१.

°व° १.१.९.६१.
 वग्रहण ६.१.१६२.३११४
 °वग्रहण ७.२.७८.३३३.
 वदर (फ.) १.१.५८.१५३; २.२.५.१६१७
 ५.१.११९.३६६.
 वदर° (फ.) १.२.३०.२०६; ४.१.०९.३५५; २.
 ४.१२.४७५; ४७६.
 वदरी (ओ.) १.२.५२ २२८; ४.३.१८०.
 ३२३.
 वद्धधान (वै. श.) ३.२.१०७.११५.
 वच् (धा.)
 वीभत्सते १.४.२४.३२६; ३२७.
 °वच्° (धा.) ३.१.६.१११°.
 वद्ध १६१९१९९; १.१.४.५१; ५.५३; ४९.
 ११९; २.२.४४.४५९; ३.४.४१.१६१७।
 १८; ८.३.३७.४३९.
 वद्धा १.१.१.३३.
 वद्भाति (पां. श.) २.१.१.३६६.
 वद्भात्यर्थ २.१.१.३६५; ३.४.४.४५२.
 वन्च् (धा.)
 वद्भाति ६.३.७६.१६२.
 वन्ध्यति ३.१.२६.३६; ३६.
 वन्ध्यन्ति ३.१.२६.३६.
 वध्यते ५.२.७९.३२२.
 अनुवध्यते ३४; ३६; १.१.१५.७१;
 २.६.४.२३; ३.११.२७३; ४.१.०८.

३५३; ६.३.४३.१६१; ८.३.८२.४३५.
 अनुवध्यते ३५.
 अनुवध्यत ३५.
 अभिसंबध्यते १.१.२३.८२; ४.४.१०२
 २५; १०३; १७१७; ५१. १३१४
 ५६११; ३.१२.२७६; २.२.१७.४१५;
 ३.१.२.५; ८. १२१२; १८. १३१३; ८७.
 ६६; १०२.११२; ४.१.९३.२५१; १६३.
 १७१७।२०; ५.३.६८. २५२५; ६.१.
 ५०.३९; १५०. १९१९; १४७. ९६; ४.
 २२. १८२; ११०.२१६; १७१.२३४.
 अभिसंबध्यन्ते ६.१.१४७.९६.
 अभिसंबध्नीमः १.१.४४.१०३.
 अभिसंबन्ध्यामः १.१.२७.२७; ३.१.
 १.३.
 संबध्यते १.४.५१.३३३.
 वन्ध्र ५.२.७९.३२२.
 वन्धन १.२.४५. १८२१; ४.१.२७. २१२१;
 ५.२.७९. १११४१६१७।१७
 °वन्धन° १.४.२५.३२८; ४.१.४८.२१७.
 वन्धशब्द ६.३.१३.११६.
 वन्धि (पां. श.) ८.२.२५.४०३.
 °वन्धि° (पां. श.) ७.२.१०.२३५.
 वण्स्त् (वै. श.) १.४.६०.३१२.
 वद्धाम् (वै. श.) ८.२.२५. २६७

२।५।७।१२।१४
२२० ; १७।२०।२२।२५
२२३ ; १४ १।२२
१।७।११।१३।१८।२५ ; २२५ ; २६ ;
२५.७।१३ ; २६ ; २८.१०।२० ; २७.
१९ ; ३५.१०।११ ; ३१.१६।९ ; ४.१६.
१।१० ; १७७ ;

३.२.१.२६ १।३।३
१६ ;

४.१.७.२०३ ; १३.११०२ ; १।१

१४.२०५ ; २०७ ; २५.७।८।१० ; २७.

१७।१८ ; ५४.२२२ ; १५।१६।१६।१९।

२०।२०।२१ ; ६६.१५।१५
२२७ ;

५.१.९.३११ ; १२१.३७० ; २.९४.

३९१ ; ३९२ ; ३.५५.४१५ ; ४.७.

१८।१९
४३१ ; ६८.४३८ ; ७७.४१३ ; १५४.

३।३।९
४४४ ; १५६.४४४ ;

६.१.१.२।४ १९।१९ ३ ; २.२२ ; १४५.

१३
१५ ; २.१.१२१ ; १।८।१७
१२२ ; १०६.

१३३ ; १८६.१३८ ; ३.५.१४३ ; ४६.

१६० ; ८२.५।६।६।६।६ ; ४.१६१.२३१

१४ ;

७.२.३.२८० ; २६५ ;

८.१.९. ८।९।९।१०।११
३६८ .

बहुव्रीहिकृतत्व २.१.२४.३८३ ; ३८४.

बहुव्रीहिसंज्ञा १.१.२८. १।१८।१९
९० ; ५.४.६९.

४३९ ; ६.२.१.१२२ ; ८.१.९.३६८.

बहुव्रीहिसंज्ञा १.१.२१.७७ ; ४६.११३ ; ३.

२.१११.११३ ; ६.१.१.१ ; १३ ; १९०.

११३ ; ३.८२. १।१।७
१७७ .

बहुव्रीहिसंज्ञा २.२.२४.४३० ; ४.१.७.

२६३ .

बहुव्रीहिसंज्ञार्थ १.४.१.३००.

बहुव्रीहिवत् २.१.५१. ३।१८
३९४ ; ८.१.९.३६७.

बहुव्रीहिवच्च ८.१.९.३६३.

बहुव्रीहिवद्भा १.१.२८. ८।२१
९० ; ८.१.९.३६७

१६ ; ३६८.

बहुव्रीहिविशेषण ४.१.५४. १।१७
२२३ .

बहुव्रीहिसंज्ञ २.१.५१.३६६.

बहुव्रीहिसंज्ञा २.१.१.३७४ ; ५.४.६८.४३८.

बहुव्रीहिस्यर (पा. शा.) ६.२.१.१२१.

बहुव्रीहेः (पा. सू.) ४.१.५४. १।२३.

बहुव्रीहेश्वान्तोदात्तात् (पा. सू.) ४.१.५४.
३२३ .

बहुव्रीहौ प्रकृत्या पूर्वपदम् (पा. सू.) ५.४.
६८.४३८ .

बहुव्रीहौ विश्वं संज्ञायाम् (पा. सू.) ६.२.
१०६.१३३ .

बहुव्रीह्याधिकार ४.१.५४.२२३ ; ५.४.१५४.
४४२ .

बहुव्रीह्यर्थ ४.१.२०. १।११.

बहुव्रीह्यवग्रह २.१.१. २१।२३।२४
३७३ ; ३७४ .

बहुशः (अ.) ३.१.१४९.९३ ; ५.४.४२.४३६ ;

६.३.३५.१५५ .

बहुशक्ति १.४.३.३१२.

बहुशब्द १.४.२१.३२१ ; ५.२.४२.३७६ .

बहुशुनी १.४.२.३०७ .

बहुशूका ४.१.१३.२०४ .

बहुशोफा ४.१.५४.२२३ .

बहुश्रेयसी १.२.४८.२२४ ; ५.४.१५६.४४४ .

बहुश्वन् ४.१.१३.२०५ ; ६.४.२२.१२२ .

बहुषु बहुवचनम् (पा. सू.) १.४.२१.३२१

२१ ; २.२.२९.४३३ ; ४.१.४७२ ; ५.१.

५९.३५५ ; ८.१.४.३६६ .

बहुसुकुमारतर २.१.६९.४०६.

बहुसूत्र १.१.१.३६.

बहुसेत्र १.१.६३. २२।२३।६।७।२६

बहुर्ज ७.१.७२. ३।३।५।६।७।७

बहीर्नचवदुत्तरपदभूम्नि (पा. सू.) ४.१.१.

१६४; ६.४.२२.१६३.

बह्वच ४.१.५४. १२।१६।२३।२४ ; २२३; ६०.

३२५; २.७२.२८७; १०४.२१३; २१४;

६.१.१५८.६३.

बह्वचोऽन्तोदात्तावृत्र (पा. सू.) ४.२.१०४.

१२
२१५.

बह्वजर्थ ४.१.५४.२२३.

बह्वजग्रहण ४.१.५४.२२३; २२३; २.७२.

१८।१९
२८७.

बह्वजलक्षण ४.१.५५. १४।१९।१७

बह्वनडुह ७.१.७२.२६५; ८२.२७६.

बह्वर्थ १.१.७.५१; २१.७३; २४.२३; ५०.

५१०; २.४५.२३०; ६४.११२६; ३.१.

२५५; २५६; १०.१२।१२.६।७ ; ४.२.

३०६; २१.३२९; २.२.२९.४३२; ४.१.

४७२; १६.११।११ ; ६२.११।१६ ; ८५.

१३।१४ ; ५००; ३.१.१३१.९०; ५.१.११९.३६७;

३.५२.४११; ६.१.१२.१६; १६३.१०४;

७.२.९८.३०६; ८.१.६९.२३।२३।

२५

बह्वर्थ ५.३.५२.४१२; ९३.४२७.

बह्वर्थता १.२.६४.२३७; २५१.

बह्वर्थत्व २.४.६२.४११.

बह्वर्था ४.१.६३.२२५.

बह्वर्था ५.३.५२.४१२.

बह्वाढ्यकतर २.१.६९.४०६.

बह्वाढ्यतर २.१.६९. १।३।३.

बह्वाढ्यतरक २.१.६९.४०६.

बह्वाढ्यतरायर्थ २.१.६९.४०६; ५.३.५५.

४१५.

बह्वादि (ग.) १.१.२३.२३; ८१; ८३.

बह्वी १.२.४८.२२४; ३.१.२८. १५।१६ ; ४.१.

८३.२३३; ५.१.१०.३३५; ७.५२.३२९;

३८५; ४.१.५६.४४४; ६.३.३५.१५५.

बह्वृक्क ५.४.१५४.४४४.

बह्वृच २.२.२९.४३०; ५.४.१५४. ४।६।७

१०।११ ; ६.२.१४३.१३५.

बाढस् (अ.) १.१.२०.७५; ४६.११३; ५७.

११४; ६३.१६९; २.३०.२०६; ६४.

१६।२३; ७१.२५१; ४.३.३१२; २.१.१.

३६१; ३६५; ५५.३१७; ६९.४०३;

४०३; २.२९.४३३; ३.६९.४६९; ४.

५६.४२८; ३.१.२६.३२२; ४.२६.१७४;

५।१५ ; ४.१.१३.२०६; १६५.२६६; ५.

१.१३.३४२; ५९.३५६; ४.१९.४३३;

६.१.१८६.११३; २२३.१२०; ३.२३.

१४७; ७.२.८०.३०२; ८२.३०३; ८.३.

१७.४२७.

बादर ४.३.१८०.३३३.

बाध (धा.)

बाधो १.१.६. ४।४।५ ; १२.६९; २०.

१२।१२ ; २९.१३ ; ४३.१०१; ४४.१०४;

४६.११३; ५६.१३६; ६३.१६७; २.५.११३;

९.१।१७ ; ४४.२१६; ३.११.२७३; १२.

१४।१७ ; २।४; ६।१८।१०।२३; ४।६।६।

२७७; ४.१. ३०२

१०१२ ; १७.३१६; १७.३१६; २.२.४.
 २१३; ४.२६.४७५; ३६.४८४; ३.१.४४.
 ५५; ४६.५४; १७.८३; २.१.१५; ३.
 १३; ७७.१०९; ८३.११५; १०९.११६
 २५ ११६१७७ ; ११७ ; ३.९५.१५२; १६३.
 १६७; ४.८५. २०१२०१२०१२३१२३ ; ४.१.
 १५.२०५; ५५.२२५; ८३.२३५; २३६;
 १३.२५८; ११४.२५६; २५७; २.३६.
 २७९; ४५. १०११३ ; १०४. १४२५ ;
 ५१२; २९९; ३.१३२.३२९; १५६.
 ३२६; ५.१.१.३३६; ६.१.१२.१९; ३०.
 २८; ८९. ३१५; १०२. ५१६; १५८. १००
 ११ ; १६६.१०८; १६७. ७१२ ; १७२.१०७;
 २२२.११९; २.१.१२१; ३३.१२५; ५२.
 १३०; १३१; ३.३४.१५३; ४.१.५८;
 ६८. १६७; ७८.१७२; ४.१२०.२१८;
 १४४.२१६; १६३.२३२; ११५५
 ६.२१३; ३४.२५४; ३७.२५५; ८२.
 २६९; २७०; ८९.२७१; १६. १७२१ ; २.
 १०.२८५; ३७.२९४; ४४. २९५; ८०.
 ३०३; ९८.३०६; १००. ३०८; ४.८२.
 ६११०११५१६१७७ ; ८.२३. ४०१;
 ७२. २३२० ; ३.३४.१२ ; ११२. ४५० .

वाधिले १.४.१.३०५.

वाधिले १.१.२८.१८; ४.१.३०३;
 ३०३; ५६.३२४; २.१.३.३७७; ३.१.
 ६.११; ४६.५४; २.१. १०१५ ; ३.९५.
 १५; ४.८५.१२५; ४.१.५५. १७१९;
 ११४.२५६; २५७; २.१०४.२१६; ३.
 १३२. १०१०१५ ; १७६. ३१७; ६.१.

४५. ११११४ ; ३७; ८९.६९; १०२. ६१८;
 १६६.१०४; ३.६८.१६७; ४.१४८.२२७;
 १६३.२३३; ७.२.४४.२१५; १००.३०८;
 ४.८२. ३१७; ८३.३५७; ८.३.११२.
 ४५०.

बवाधे ६.४.१२३.२२८.

वाधिले १.१.२८. १५११६ ; ४७.११५;
 २.६४. २३६; ३.७९.२१९; ४.१०९.३५५;
 ३.१.६.११७ ; ४५.५३; ४६. २३१२३ ; २.१.
 १०१११५१५ ; ८३.११३; १५०.
 १३४; ३.९५. १५१५ ; ४.१०२.१६६; ४.
 १.५५. १७११२०१२१ ; ८९.२६२; ११४.
 २३१२३ ; ५५ ; २.१०४. १६१६ ; २१४
 २१८; २५९; ३.२४.३०६; १३२. ३२२
 १५ ; १५६.३२६; ३.२५५ ; ५.१.१.३३६;
 ३.८.४८५; ६.१.२. ८१६ ; ३०. १७११९
 ८९.६९; ९३. ३७६; १०२. ७६ ६१७१९ ;
 १६६. १०४ ; २.१.१२२; ३३.१२५; ३.
 ६८.१६७; ४.१४८. ११२७ ; १६३.२३६
 २५ ; २३३; ७.१.२१.२२८; ३४.२५४;
 ७२.२६३; २६६; २.३. १७१८ ; ४४.२१५
 २३१२३ ; १००. ३०८ ; ११७.३१५
 ११ ; ४.९.३४७; ६१. ७१४२० ; ८.२.
 ७.३९३; ३.३४.४३०; ११२. ४५०.

वाधिले ४.२.१३२.३२२.

वाधिले १.१.४.५३; २८.१३; ५६.
 १३६; २.९.१६७; ४.१. ११२७ ; ६१६
 २३ ; २९९; २.३०७; ९९.३१६; २.२.४.
 ४२३; ३.१.३. २७ ८१३ ; ४४.५११;
 ४६. १०१२२ ; ४.८.५५; ६७.५९; ९४

बाहु (मा. वि.) ४.१.९६.^{१५१५}
 बाहु (प्राण्य.) ५.१.९.३१०; ६.१.१२६.८३;
 ३.२६.१६०.
 बाहु° (प्राण्य.) ५.२.१३५.२००.
 बाहुवली ५.२.१३५.२००.
 बाहुलक (पा. श.) ३.१.८५.६६; ३.१.१३८.
 बाहुल्य २.४.१९.२३७.
 बाहुवेग १.१.५०.१२३.
 बाह्य १५; १.१.९.^{१५२०}; ५७.१२५; ३.१.
 २५३; २५७; २५८; २.२.५.२०२; ११.
 ५१२; २२.२२३; ३.१.२२२; ५०.२६२;
 ३.१.७.१७१०; ३.१.९.१२५; ४.६७.
 १७७; ४.१.३.२००; ८५.२३६; ८९.
 २१७; ३.६०.३११; ८.१.७०.३२३.
 बाह्या ५.१.१९.३२२.
 बाह्यायनी ४.२.९९.२२२.
 बाह्यी° ४.२.९९.२२२.
 बाह्यादि (ग.) १.१.२७.११५.
 बाह्यादिप्रभृति ४.१.९६.२५२; १६८.२६९.
 बाहृच्य (ग्रं.) २२.
 बिडाल (मा.) ३.२.८२.११३.
 बिद् (जा.) १.१.६५.१६५; २.६२.२३३;
 २३३; २.३.१.७११; ४.६२.२११९;
 ५१५; ४.१.८९.२१३; ५१७।१७।१९।
 १९; ५।१।१।१३; १६३.१३।१५
 २२२; १६३.२६६; १६५.
 २६७; ६.१.२०२.११२.
 °बिद्° (जा.) ४.१.१६५.२६७.
 बिदकुल २.४.६२.५१३.
 बिदशब्द ४.१.८९.२२२; १६३.२६६.
 बिदादि (ग.) ४.१.१०२.२५२; ६.३.९.१२६;
 ४.१७२.२३५.

बिदादिपाठ १२.
 °बिदादिपाठ १३; १११.
 बिन्दु १.४.९६.३१३.
 बिभ्रन्नीयिषति १.१.५९.१५६.
 बिभिद्स् ३.२.१०९.११७; ७.२.६७.३००.
 बिभेत्यादि ६.१.५.१७.
 बिम्ब (फ.) १.१.५८.१५३.
 °बिम्ब ४.१.९७.२५३.
 बिम्बाव ५.२.१०९.३१७.
 बिम्बोष्ठी ६.१.९२.७६.
 बिम्बौष्ठी ६.१.९२.७६.
 बिल्यक ६.४.१५३.७।८।११।
 बिल्यकशब्द ६.४.१५३.२२९.
 बिल्यकादि (ग.) ६.४.१५३.२२९.
 बिल्यकीयशब्द ६.४.१५३.२२२.
 बिल्यकीया ६.४.१५३.२२९.
 बिल्यमय ४.३.१२३.३२२.
 बिल्यादि (ग.) ४.३.१३६.३२२; ३२३.
 बिल्यादिभ्यो (पा. सू.) ३.१.१.१३.
 विस १.१.५०.१२२; ३.२.१२३.१२२; १२६.
 ७।२२; ४.३.१६६.३२२; ८.१.१.३६२;
 ३.५.९.२३।२३.
 °बिस्त° २.१.५१.३६५.
 °बिस्ताचितकम्बल्येभ्यो न° (पा. सू.) ४.
 १.२२.२१९.
 °बिस्तादिग्रहण १.१.७२.१८५.
 बुध् (धा.)
 भोत्वये १३.
 बुध्वस्व ८.१.१२.२१।२।२।३।३।
 बुध्वेरन् ३.१.१९.२७.
 अभास्ति ६.१.१३.२३.

५.१.७. ८१९१२
३३९; ११५.३६३; ११९.
१२१५१५
३६८

ब्राह्मणसदृश ३.१.१२.२२; ३.१९.१२.५; ६.
१.५.५.३२; ५७.५१; १३५.१८; ३.३५.
१५; ७.१.३७.२५५.

ब्राह्मणसामिध् ६.१.२२३.११९.

ब्राह्मणाक्षि ५.४.७६.५५०.

ब्राह्मणाग्र्य ४.१.५९.२२०.

ब्राह्मणाच्छंसिन् (कल्पिज्.) ६.३.२. १२१२१
१५१५

ब्राह्मणादि (ग.) ४.२.५२. १११२११३
२७६; ५.१.
१२५.३७०.

ब्राह्मणार्थ २.१.३६. २०१२५१२५२५
३८८; ३९०.

ब्राह्मणासः (वे. श.) ७.१.५०.२५७.

ब्राह्मणी २११२२; २१; १.१.२२.८०; ३९.९९;
२.६५.२५५; ६९.२५०; ३.५५.२८५; ४.
२.३०६; ३. १११९१२०१२०१२३१
२५१२५१२६; ५७.३३९; २.३.२५.५२५;
३.२.८. ३१७७; ४.१.१. २३१२५; ३.
८१११०११११५१५१५१५
१३११३; ७.
२०२; १५. २३१३; २०६; ५५. १०१७;
५९.२२०; ९३.२५६; ३.१५५.३२५; ५.
४.८.५३२; ६.१.१८२. ६१७९; ३.५६.
१६०; ७.१.२८.२५२; २.९८. ११९०१३३
१५; १०७. २११२२; ३.१०८.३१८; ८.
१.१२.३७०; ३.७१.५२५.

ब्राह्मणीवत्स १.२.६८.२५६.

ब्राह्मणीवत्सा १.२.६८.२५९.

ब्राह्मणीवत्सा १.२.६८.२५९.

ब्राह्मण्य २.२.६.५११; ५.१.११५.३६३.

ब्राह्मी ६.४.१०१.२३३.

ब्रुवः पञ्चानामादित आहो ब्रुवः (पा. सू.)

१.१.५६.१३६.
ब्रुवत् १५; ३२; १.१.२०.७५; २.१.१.३६५;
३.१.७.१५; २.११८.१२१; ४.६.७.१७९
१०१५
५.२.९५.३९३; ६.१.२२३.१२०;
८.२.३.३८८.

ब्रुवि (पा. श.) १.४.५१. ११२१२
३३५२.

ब्रुवो वचिः (पा. सू.) ३.१.३२.५३.

ब्रू (धा.)

ब्रवीति ४.१.८९.२५०; ५.१.१९.
३५३; ३५५; ८.३.५३.५३५.
७७८८८११० ११ २३ ५
आह १ २ ३ ४ ५
२५ ८ १२८१२९ २७ २; १२ ७
५; ६; ८; १०; ११; १३
२५ १२ १८ १८ २२२२ ५ ८८
१; १५; १५; १८; १९; २०; २१
१०११० २३; ३१; ३३;
१.१.१.३३; ३९; २०; ३.२६; ७.५५;
१७ ५९; ९.६३; ६३; १०.६५; १२.६९; १५.
१०११०११०११० १९.७२; २०.७८; २१.
७७; ७८; २३. ११२०; ८३; २७.८६;
१३; २५; ९०; २९.१९; ३९.२६; ५१.
१२ ५६ १७१८ २१०
१००; ५५.१०२; ५५. १११; ११२;
५६. २२२३ ५१३; ५०.१२५; ५५.
१५; ११२; ११३; ५०.१२५; ५५.
१३२; ५६.१३५; १३७; १३९; ५८.
१५१; १५५; ५९. १५६; ६३.
१६५; १६८; ६५.१७०; ६७. १७२; ६८.
१७६; ६९.१७८; १७९; ७२. २१२५
१६९; १८७; ७३.१६०; २.१. २११२१
२२ ११७ ५.१९३ ३०.२०७; ३१.
२०७; ३२.२०९; ३३. ६८११११२१५
५५.२१९; ५७.२३३; ५०.२३६; ५१.
२३६; ५३.२२९; ५८.२३०; ६५.
२३७; २५०; २५५; २५५; ३.१.
६१९ २१६११ १३१७८ १७११८
२५५;

२३।२५ ; २. १९।२०।२३ ५।७।८।१० ; २६० ; ३.
 १२.२६१; ७.२६९; ९.२६९; २६५; २६७;
 ११.२६३; १२.२६५; २५.२६९; ६०.
 १२।१९ ; ६५.२६०; ७.२.३०५; ३।९
 ३.३१३; ३।९; २३.३२३; ५. २०।२२
 ३।९; ५१.३३५; ५२.३३७; १०१.३५०;
 ११०.३५३; ५।६।७
 २.१.१.३६२; ३।६; ३।६; ३।६;
 १३।१३।२५ ५।१५ ; ३।६; २.३७३; ३।५.३८७;
 ३६. २।२।५ ; ३।९; ३।७.३०३; ५१.३।९;
 ५५.३।९ ; १।७।१७ ; २.३.४०८; ५.४०९;
 १७.४१५; १९.४१८; २०.४१८; २४.
 ४२३; ४२३; १४।२३।२४ ४२५; ४२६; २५.
 ११।१३ ; ४२८; ३४.४३६; ३.१.४४२;
 २.४४३; ४४४; १६.४५३; ५२.४६५; ६६.
 ४६८; ६९. ४६९; ७.१.४७३; १२.४७७;
 ५६. १८।१८।१९।१९।२०।२१ ५।७ ; ५८.४८९;
 ६६. १२।१६।२४ ४६९ ; ८१.४९६; ८५।५००;
 ३.१.१.२; २. १६।१७ ; २; ३. ५।७।
 ८।१० ; १।२० ; ७.१४; ११. ६।१६ ; १४.
 २।५ ; २६. ६।९ ; २७. ९।११ ; ३१.४०; ६७.
 ५८; ८७.६७; ९१. ५।८ ; ९४.७६; ८०;
 ११२.८६; १२३.१७; १३१.९०; २.१४.
 १००; ४८.१०३; ८३.११०; ८७.११२;
 १०२.११३; ११४; १०९.११७; ११०.
 ११७; १२३.१२३; १२४; १२७.१२९;
 १३५.१३१; १७१.१३५; १७८.१३६; ३.
 १. १।१७ ; १२.१४२; १८.१४५; १९.
 १४५; ८३.१५१; १३२.१५९; १३३.
 १।२५ ; ७.२.१६९; ३।७. ८।१३; ६७. १।७।
 १३।१९।१९ १३।१८।२१ १।७ ; १।७ ;

७.१.१.१६१; ३.१२७; ३२.२१५;
 ४४.२१७; ४८.२१८; २१९; ४९.
 २७०; ५४. २।१७ ; ६३.२२५; ८८.२३९;
 ९२.२१२; ९३.२४७; २१६; १४७.२६१;
 १५१. ३।११ ; २।७.२७३; २५.२७५; ६६.
 २२६; ७२.२२७; ३.२२. १।१३ ; २४.
 ३०६; ६६.३१२; १२०.३१८; १३२.
 ३२३; ७.१.३३६; २४.३३१;
 ५.१.२.३३८; ७.३३९; ९.३४०; १३.
 ३।६; १९.३।६; ३।४; २३.३।६; २४.
 ३।६; २८.३।६; ४८.३।६; ११५.३।६;
 ११९.३।६; १२१.३।६; ३।७; २।२०.
 ३।६; ४७.३।६; ५९.३।६; ९७.३।६;
 १०९.३।६; ३.४२. ११।१२।१३ ; ५५.४१५;
 ७४.४२४; ८६. २।२।१ ; ९३.४२८; ७.
 ६८.४३८;
 ६.१.३. ८।२१ ; ५. ९ ; १२.१६; १३.
 १५ ; ३६.३०; ३७.३१; ४९.३६; ५०.
 ३२; ६४.४३; ६५.१३; ६९.१७; ८४.
 ५।७ ; ८७.६।७ ; ९३.७।७ ; १०२.७।७; १५४.
 १।६; १५८.९।६; १६९.९।६; १७७.१।६;
 १८२.१।६; २.४२. १।४ ; १४३. १।६।२१
 ३.४६. १।६; ५०.१।६; ५१.१।६; ९१.
 १।६; १०९.१।६; ७.१. १।१० ; ३.
 १।६; ४५.१।६; ५४.२।७; १५५.२।७;
 १६३.२।७;
 ७.१.१०.२।७; २८.२।७; २५।२; ३४.
 २।७; ३७.२।७; ५१. १।२० ; ७८.
 २।६; ९०. २।७ ; २.३.२।७; ५.
 २।७; २३.२।६; ३६.२।६; ६७.३।७.
 ७८.३।७ ; ९८.३।७ ; ३।७; १०१.३।७;

११७.३१८; ३१.३१७; १४.३२०; ३२१;
 १५.३२१; ४४.३२४; ८६.३३७; १०९.
 ३५१; ११३.३४२; ४.९१.३५२;
 ८.१.१.१९१२२; ४.३६६; ८.३६७;
 २६.३७५; ४७.३७६; ५७.३७९; ७४.
 ३८४; २.४.३८८; ११.३९६; ४८.४०८;
 ५८.४१०; ८३.४१६; ८४.४१७;
 ८६.४१८; ९२.४२०; ३०.४२३; ४३१;
 ६७.४२३; ७४.४२४; ८७.४२६; ८८.
 ४२७; ४.८.४५०; १४.४५७; २०.४५९;
 ३४.४६२; ६८.४६६.

आहतुः १.४.९३.३४८; २.२.२९.
 ४३३.

आहुः १.१.१.३९८; २०.७३; ४१.१०३;
 ७२.१८४; ३.४८.२९८; ४.१३.३१६;
 ५१.३३५; ८३.१७९८१९८; २.१.१.
 ३६६; ३६८; २.५.४०३; २४.
 ४२१; २५.४२७; ३.१.४११; ३.
 १.८.१२१३१५; १३७.९२; २.
 १०९.११७; ११५.१६१७१७; १८८.
 १३७; ३.१.१३८; ८३.१५१; ४.८.
 ४१५; ५.१.११९.३६७; २.२८.३७६६.
 १.२.७; ३.१३; ३.१३८.१७७; ४.१०६.
 १६११६; ७.२.१०२.३१०.

आत्य १.१.५६.१३१.

वर्षामि १.२.५८. ७१७८८८१९१११।
 ११; ५९.२३३; ५.३.५८.४१५.

वृषः १.२.५९.२३३.

वृषः १।२।३; १९; १५; २३; १.१.४४.
 १०५; ५०.१२३; ५७.११६; २.३२.
 २०९; ४५.२३०; ५९.२३३; ३.१.२५५;
 २५८; २.२६०; ६३.२३०; ४.२५.३२५;
 २.१.१.१३११३; ३६२; ३६५; ३६६;
 ३७९; ३७३; ५८.४००; ३.६५.४६७;
 ३.१.८.१४१४; ३३.१५; ४.३.२४.
 ३०६; ५.१.५८.३५३; ५९.३५५; २.
 २८.२३८३; ६.१.३०.२८; ३.१४.
 ११६; ४.११०.२१६; ७.२.१०.२३३;
 ६७.३००; ८४.३१०; ३.१.३१६.

वर्षानु १.१.२३.८१; ६.१.८४.५७.

वृद्धि २.१.१.३६७; ३.३.१०८.
 १५५; १३३.१६०.

वृष्यात् ११९१११३१३३१७१८; ६;
 १.१.३.२६; १२.६६; ४१.१००; ५०.१२२;
 ५३.१३१; ५७.१३३; ६९.१७८; ७२.
 १८६; २.२८.२०५; ४५.२२०; ५८.
 २३०; ६४.२४१; ६८.२४७; ३.१.२५५;
 ४.२३.१६१७; ५१.२६१७; २.१.१.
 ३६३; ३६९; ३७१; २.२४.४२१; ३.१.
 ४३९; ४६.४६१; ३.१.२६.३१; ३३; ४.
 १.१.२.२०५; ९२.२१५; ९३.२५१; ११२.
 २५५; २.०.२.२०५; ३.८.३१३; ५.१.
 ११३.३६३; १२१.३७०; ३.५५.४३३; ६.
 १.३७.३२; ३३; १०२.७३३; १७२.१०७;
 १७७.११८; १९२.११४; २.१३९.१३५;
 १९७.१५०; ४.१६.१८५; ९३.२१३;
 ७.१.२.२११; २१.२१८; २.३.३७६;
 ६७.३००; १०२.३१०; ३.१०८.३४०;

४.१.३३०; ८२.४६.४०३; ८२.४६६;
 ३०.४.४३०; ६७.४२३; ७२.४२४; ४.
 २.४६८.

सुसु: २.२.६.४११.

सुने १.४.५१.३३३; ३.१.६७.१२;
 ८.७०.

उच्यते १०१२१३ १०१४१६१२५;

२ १० ७१०२३ ; ५ १९२०१
 ९; ११; १२; १४; १५; १९
 २० २ १०११५१७१२५ १७ १२४
 ; १८; २१; ३०; ३३; ३४
 १.१. ३१९; २१२९ ३६१७२१ १२
 ३८; ३९; १६१२२ ; ४९; १४; २२१
 ४२; ३.४२; १५३ ; ४५; ४६; ४७
 २३१२४ ११९६ ११९११३ ; ४. १२११३
 ; ४८; ४९; ५०; ५१; ५२; ५३
 ५. २२१४२४ २५१२६ २० ११
 ५३ ५४; ५५; ५६; ५७
 १३११५१८१२४ १३१२१२५१२७ ५१
 ; ५८; ५९; ६०; ६१; ६२; ६३; ६४; ६५
 १८.७३; ६३; ११.६६; १२.६०; ६९;
 १८.७३; १९.७३; २०.७५; २१.
 १६१९८१९१२१ १२१९८ ; २३. ३६; २७.
 १३ १५ ३१५ ८६; २९.९२; ३८. २३
 ८६; ८७; ८८; ८९; ९०; ९१; ९२; ९३
 ३९.९९; ४१. १७१९१२२ ; ४३. ७१४
 १०० १०० १०० १००
 ४४. १०२; १०३; १०४; १०५; ४५.
 ७१८ ११०. १८१२० ४६१ १०१११
 ११२; ४७. ११४; ४८. ११७०१११
 ४१८११२ ५०. १४१२०; १२२; १३३;
 १९ ६१४१२२ १२. १२१४११९
 १२४; ५१. १२७; ५२. १३०
 ५६. १७१२२ १३ १७१२५ ११७०;
 ५६. १३३; १३४; १३६; १३७;
 १३९; १४१; ५७. १८१२०१२३ ७१९
 १४८. १४१; १५२; १५३; ६०.
 १५१३३२४ १५१७१२१ ३११७
 १५८; ६२. १६१; १६२;
 १७ २० ७११११२ १४११८
 १६३; १६४; १६५; ६३. १६६;

म. मा. श. का. १०१

१३१४ ६५. १७१; ६७. १७१३; १७७
 ११४८ १७१११९; ६८. १७७; १७८
 २; ६९. १७७; १७७; १७८; ७१.
 १२३; ७२. १२७; २. ३. १२८; ७. ४६;
 १. १६१९५; १६६; १७. १६६; १८. १६६;
 २७. २६६; २७४; ३१. २०६; ३२. २०८
 १३; २०९; ४५. १७१७; २४. ४८. २२३;
 १५१११२१ ; २२१; ४६. २२३; ५१. २२३
 १६; ५२. १११२३२० ; ५८. २२३; २३०;
 ६५. २२३; २२४; २७६; ११. २२३
 २० ३१६१७९१८ ; २४०; १५१२१
 ; २४७; ६५. २२३; ६६. २२३; ६७. २२३;
 ६८. १२२३; ६९. २२५०; ७१. २२३; ७२.
 २२३; ३. २. २२३; ३. २२३; २२३; ४.
 २२३; ७. २२३; १०. १२२७ ११. २७१
 २४ २२३; १२. २२३; २२३; १०१३
 ; २२३; १४. २२३; २२३; २२३;
 १४. २२३; २७. २२३; ४८. २२३; ५१.
 २२३; ५५. २२३; ६०. ६६१८८११२५
 १११२३२६ ; ६२. २२३; २२३; ६३. २२३;
 ७२. २२३; २२३; ७९. २२३; ४०. १. २२३
 १० ; ३००; ३०४; २. १९१२१ ३०८; ३१०
 २४१२४ ; ३. ३१३; ३१५; १३. ३१८; १४.
 ३१९; १५. ३१९; १७. ३१९; २१. २११
 २३ ; ३२३; २३. ३२३; ३२४; ५१२०
 २९. ३२९; ३२. ३३२; ४२. ३३९; ४९.
 ३३२; ५०. ३३३; ५२. ३३८; ५४. ३३८;
 ५५. ३३९; ५६. ३४०; ६२. २३१५ ८०.
 ४१२० १०. ३४१९३. १७७ १११
 ३४६; १०. ३४१९३. ३४८; १०१. ३५०
 २११२३ ; १०८. ३५१; ५५३ ; १०९.
 १८
 ३५५;
 २. १. १. ३६०; ३६१ ; ३६२; ३६५

242424 9.9124242424 99
 ; 366 ; 366 ;
 24 012424 99
 300 ; 300 ; 300 ; 2.300 ; 4.
 300 ; 0.300 ; 96. 300 ; 20.300
 92194 ; 24.300 ; 26. 90199 ; 29.
 98 24 8199129 91
 300 ; 36.300 ; 300 ; 300 ; 300.
 29 610 9490191
 300 ; 29.300 ; 40. 300 ; 49.
 300 ; 44.300 ; 300 ; 60.300 ; 69.
 8124 29 20 011
 400 ; 400 ; 2.4.400 ; 4.400 ; 493
 ; 20.400 ; 24.400 ; 29. 400 ; 24.400 ;
 912 3 9496 9012424
 400 ; 29.400 ; 400 ; 400 ;
 30.400 ; 30. 21919194 92196
 400 ; 400 ; 400 ; 400 ;
 3.400 ; 4.400 ; 92. 400 ; 90.
 400 ; 4.400 ; 4.400 ; 40.400 ;
 44.400 ; 64.400 ; 60.400 ; 01.
 20 ; 8.9. 219193190
 400 ; 8.9. 400 ; 4.400 ; 90.
 400 ; 99.400 ; 26.400 ; 33.400 ;
 34.400 ; 36.400 ; 49.400 ; 62.
 41499120129122 9140199
 ; 400 ; 400 ;
 69.400 ; 44.400 ;
 30.9. 94242 3. 419494
 400 ; 400 ; 400 ; 400 ;
 9426 9424 9499 ; 0. 9199122 ;
 4. 90 ; 90 ; 90 ; 92. 400 ; 23.200 ;
 90 94 94 94 94 94 29.
 20 ; 22.20 ; 29. 20 ; 26.30 ;
 91219419120 22 22 20
 20 3190 ; 300 ; 300 ; 39.400 ;
 90194 ; 32. 9160 ; 40.400 ; 43.
 90 91419319120 4
 400 ; 400 ; 400 ; 400 ;
 46. 400 ; 42.400 ; 60.400 ; 06.
 90123 99120 300 300 300 300
 400 ; 400 ; 400 ; 400 ; 400.
 9019123 90 24 3193
 400 ; 400 ; 400 ; 400 ;
 99.400 ; 92.300 ; 94.400 ; 90.

193 20 ; 10.20 ; 932.20 ; 932.90
 2.9.20 ; 3.9.20 ; 26.909 ; 29.902 ;
 43.904 ; 69.900 ; 44.909 ; 909.
 99 99 99 99 99 99 99
 939 ; 909.939 ; 900.939 ; 939.
 93 ; 30.900 ; 90.900 ; 99.909 ;
 92.902 ; 93.902 ; 99.900 ; 46.
 996 ; 40.900 ; 94.902 ; 909.
 943 ; 923.906 ; 939.904 ; 932.
 949 914 4
 949 ; 933.900 ; 934.909 ; 936.
 96190 92 0
 469 ; 962 ; 944.904 ; 8.2.900 ;
 4.900 ; 4.900 ; 9.909 ; 96.900 ;
 8.9.9. 90120124 24 90
 99192 24 94 24
 994 ; 3.904 ; 900 ; 909 ;
 6120 200 ; 6.200 ; 0.200 ; 200 ; 93
 90190196 200 ; 94.200 ; 94.200 ;
 24.202 ; 33.204 ; 36.204 ; 44.
 204 ; 40.200 ; 44.200 ; 60.204 ;
 9019194
 430.204 ; 226 ; 66. 200 ;
 09.200 ; 00.200 ; 192 91330
 09.200 ; 00.200 ; 230 ; 230 ;
 09.200 ; 00. 200 ; 00.200 ;
 619419419129126 24 20
 40. 209 ; 200 ; 200 ;
 93 612 20 20 20 20
 200 ; 200 ; 200 ; 200 ; 200 ;
 29 93 319191919191919191
 200 ; 200 ; 200 ;
 90.200 ; 90.200 ; 90.200 ; 900.
 20 20 20 20 20 20 20
 200 ; 939.200 ; 939.200 ; 949.
 200 ; 944.200 ; 263 ; 962.200 ; 964.
 200 ; 900.200 ; 92.200 ; 4.200 ;

२७.२७६; २५.२८०; ६०.२८३;
 ६६.२८५; ९२.२९०; २९९; १२९.
 २९६; ३०.३०३; ५.९३१९४; ३२.
 ३०९; ६०.३१०; ६६.९२१९२२
 ३१२; १२०.३१९; १३२.३२१; ६१२१
 १३; १४३.३२४; १५५.३२४; ३२५;
 ४.५९.३३२; ७६.३३३; ९०.१५१९६१
 १८
 ५.१.२.३३३; ३३८; ९.१२१९३;
 १०.३३९; १३.३३२; १९.३३३; ३६८
 २११२२; ३१.३३९; ३७.३५०; ४८.
 ३६२; ५८.३५३; ५९.३५५; ३५६;
 ७२.३५८; ११५.३६३; ३६४; ११६०
 ३६२; ११७.३६९; ११८.३६५; ११९०
 ६१७८२०; २.४.३७२; ९.३७३; २१.
 ३७२; ३३.३७७; ३७.३७८; ३९०
 १६१२९; ४०.३७९; ४२.३७९; ४४.
 ३८०; ४६.३८१; ४७.५१११५
 ५१०; ७२.३८८; ७५.३८८; ७६.३८८;
 १५.३९४; १००.३९६; ११५.३९८;
 १३५.४०१; ३५.४०३; ८.४०५;
 ९.४०५; २८.४०६; ३५.४०९; ४२.
 ४१०; ४४.४१०; ५५.४१३; ४१४;
 ५७.४१६; ६७.४२०; ६८.४२०;
 ८४.४२६; ८६.४२०; ९८.४७१९
 ४२९; ४.१९.४३३; २४.४३३; ७३.
 ४३९; ७६.४४०; ८७.४४१; १५४.४४३;
 ६.१.१.१०१६; २.१०१२२; ७;
 ९११; ४.९; ५.९; ३१११०; ११; ८.
 ११; १३; ९.१३; १५; १६; १३. १६१९८१
 १९; १७.२५; २६; ३०.२६; २९; ३२. २९

१५; ३७.३१; ४७.३११; ११.११.३१;
 ३७.३१; ४५.३३; ४५.३३; ३६;
 १६.१४.१७.१७.२०.७१९; ३९; ६३.
 १९; ६५.३३; ६७.४५१११; ६९.२७;
 १५.८१५१२३; २३; १०१९२१२;
 ४८; ८४.५६६; ५८; ५९;
 ८९.८१०१७७; ८७.१३१६; ९१.७५;
 ९३.७५; १०२.२७११११५; १०३.११२.
 ८५; ११३.५७; १२५.१२; १२८.९०;
 १२९.१८; १९; १३०.१९; १३५.२३;
 १५८.७१४; १६; १२; १६०; १६२.
 १०३; १७४.१०८; १८५.११७; १८६.
 १११; २०४.११६; २०५.११७; २२१.
 ११८; २२२.११९; २२३.२०१२२;
 ६८११०१७७२०१२; २.१.२१२१११
 १४; ११.१२४; ३८.१२५; ४७.१२६;
 ४९.३१४; ५२.१२९; १३०; १३१;
 १८६.१३९; १९७.१४०; १९९.१८०; २.
 १३.१४५; २५.१४७; १४८; ३४.१२२१
 २३२४; १२२०.५१६; ३४१२३
 ; १५१; १५५; १५३; ३५.
 १५५; ३७.१५६; ४०.१५७; ४२.१५७;
 ५०.१६२; ५९.१६४; ६६.१६५; ६८.
 १२१३१३१४; ७४.१६९; ७६.१६९;
 ९५.१७२; ९९.१७३; १०९.१७३; ४.१४.
 १२३; २२.१८८; १८९; २४.१६१७७
 १७; ३४.१९३; ५२.२०२; ६६.२०८; ७४.
 २०८; २०९; ८४.२१०; ९३.२१०; २१३;
 १०४.२१३; १०६.२१५; ११०.२१६;
 १२०.२१८; १३३.२२३; १३५.२२४;
 १४०.२२६; १४१.२२५; १४३.२२९;
 १६०.१५२०; १६१.२३९; १६३.२३२
 २१२५; १७२.२३४;
 ७१.१.२३६; २३८; १२.२४५; १४.

२०३०८; १४०३३०; १९०३२६; ४२.
 ३३१; १०८३५३;
 २०४३२४८१;
 ३०३१६; ३०३१२; ३२२१; ७९२४;
 ८०६११; १११०८५; २५७०१०५; १०२.
 ८११३; १५८१३१; ३१३११५८;
 १३५१६१; ४१९१७१;
 ४०२६६२६७; ८३२३६; ८७२३८;
 १०८२३५; ११२२५५; ११५२५७;
 १५१२६२; २६६२२६; ४५९३३२;
 ५१०३३६; ११८३६५; ३५७.
 ४१६; १८४३८;
 ६११३२३; ६१४१; ८७६६;
 १०२७८; १५९१०१; १९६११५;
 २१७११८; २२१११८; २२३११९;
 १२०; २१७५१३५; ३४३४११०; १५१;
 ३५१५३; ७३१६८; ७४१६९; ७६.
 १६९; १८१७३; १०९१७५; ११२.
 १७५; ४३१२१; १४१८४; २३११३;
 ८९२११; १०२१२; १३०२११;
 १४२२२५; १६०२३०; १६१२३१;
 १६३२३२;

७११२५१५; २०२२६; ३३
 २५६; ६८२६२; २१२७८; ८.
 २८२; १७२२६; २०२७७; २१२८८;
 ३६२१२; ७८३१३; १०५३१०;
 ११५३१४; ३४६३२६; ७९३३५;
 १२३३६; १२०३१३; ४१०३२४; १२.
 ३६८; २७३६६; ६१३५५;
 ८१३९३७८; २६३११; ६३४११;
 ३३३४३०; ५५४३६; ५६३३८; ४.
 ४०४६३; ४१४६३.
 अन्वाह १७.
 प्रोच्यते ४३१०१०६१११
 ३१५.
 प्रत्युच्यते ८२८३२३१६४.
 °ब्र (धा.) १०३६७. २९१७.
 °ब्र° (धा.) १०३५६१३९.
 °ब्रग्रहण १०३५६१३९.
 °ब्रज (धा.) १०३८९७०.
 °ब्रज्र (धा.) १०३४८५५; ८९७०.
 °ब्रज्र° (धा.) १०३४८५५; ८९७०.
 ब्रह्मादि ८२८८४१९.

भ्र (वर्णः) ६०४११२०.
 भ्र (वर्णः) २३३४
 भ्र (पा. श.) १०४५०१५३; ६३०१६७; ४.
 १०३१९; ४०१०८२३०; १४७२६०;
 ५२५२३५; ६०१३३२९; ३३५.
 १५५; ४२२. १०१२१५१८ ४६
 १४९२२८; १५३२२९; ८३३८४३२
 १९१२०

भ्र (पा. श.) १०४११. २२२३ २५६.

भ्र (पा. श.) १०४११६०; ४०१११३१

भ्रकार ६०४२२१९१.

भ्रकार २३२३२३ १३

भ्रकारपर २२२५२६

भ्रकारादि ५३०२४२२.

भ्रक्त (स्त्रा. पे.) ३०१२६३६.

भ्रक्त (स्त्रा. पे.) ३०१२६३६.

भ्रक्त (धातुसाधित) ७०१३३२५२; ८२१८.
 १९१२०
 ३९८.

भ्रक्तकार १३०२२३३.

भ्रक्ताकरोति ५०४६७३३७.

भ्रक्ति २६; ३२१२४१२६; ४०१००२३३;
 ११५१२३; १६५२६८; ३१००.
 २०१२० १११
 ३१५; ७०१६२७३; ८०४१.
 ११२
 ५५२.

भ्रक्ष (धा.)

भ्रक्षयति २३२४ ३१३;
 ५०३३३; ५२. ३३७; २२६४११;
 ३२१. २५२६; १२६१२७; १२६.
 भ्रक्षयन्ति १०४५२. ३३७;
 भ्रक्षयते ७३१४३३३.
 भ्रक्षयन्ताम् १०४१०८३५३.

भ्रक्ष ३२१२५; ६३००१६७.

भ्रक्षकार ६३००१६७.

भ्रक्षंकार ६३००१६७.

भ्रक्षयतिक्रिया ३२१२६१२७.

भ्रक्षयित्वा (अ.) १०४४९३३३.

भ्रक्षार्थिन् १३२१२६०; ६०११२२४.

भ्रक्षि (पा. श.) १०४५२३३५; ३२११५
 १९; ७३६९३३३.

भ्रक्षि (पा. श.) ३२११५.

भ्रक्षित २२२६४७६.

भ्रक्ष्य १५११७ १०१२; २०१३५३६.

भ्रक्ष्यानियम १३१११६

भ्रक्ष्येण मिश्रीकरणम् (पा. स्त्र.) २०१३५
 ३७७.

भ्रग ८०४११४५६.

भ्रगवत् १४; १३१२५३; २०१३६३; ३६३;
 ३२३३६; ६०१३३; ७७५३; १३५.
 ३१; ४२२१२९; ७०१२३३; २.
 २३१; ३६२३३; ८३१४२४; ४६८.
 ३७७.

भगवत् ७.१.१.२३१.

भगिनी १.१.५८.११३; ४.१.१५.२०९; ८.४.११.४५६.

भगोत्तर (अ.) ७.१.१.२३१; ८.२.१.४२२.

भङ्ग ५.२.२.३७२.

भङ्गा ५.२.२९.३७६.

भङ्गाकट ५.२.२९.३७६.

भङ्ग (धा.)

भङ्गन्ते ६.१.२.७.

भङ्गन्ताम् १.४.१०८.३५३.

भङ्गमाजि १.१.४.५१; ६.४.२२.१८३.

निर्भङ्ग्यते १.४.३२.३३०; ३.३.१३.

१४२.

विभङ्ग्यते २.३.४२.४५३.

भञ्जि (पा. शं.) ६.४.१२०.२१२.

भञ्जि (पा. श.) ७.२.१०.२८५.

भञ्जि (पा. श.) ७.२.१०.२८५.

भण (धा.)

वभणतुः ६.४.१२०.२१८; ८.२.६.

३९३.

वभणः ६.२.१२०.२१८; ८.२.६.

३९३.

अवभाणतु ७.४.३.३२६.

अधीमणतु ७.४.३.३२६.

भन्व १.१.१.२३१; ४.३.२.३०६; ८.२.८.

११२१३; ३९५; १६.३९७; ३९८; ३२.४०२.

भद्र १.१.६३.१६७; ४.१७.३१९; ४.१.८५.

२३६; ५.४.६७.४१७; ८.२.१०७.४२९.

भद्र ६.३.७०.१६८.

भद्रकरण ६.३.७०.१६८.

भद्रयिका ७.३.४६.३२६.

भद्रपूर्व ४.१.११५.२५७.

भद्रहृद २८.

१११६१७

भय १.४.२.३११; २.१.१.३६८; ३७.२.१२१.

३.३.५६. १५१५१६१७; ६.१.५६.

२२२२२२२२३

भय १.१.७२.१८५; २.१.३७.३९०.

भयंकर १.१.७२.१८५.

भयादि (ग.) ३.३.५६.१२६.

भय्यादिप्रकरण ६.१.८३.५५.

भरणीय २.१.१.३७२.

भरत (दे.) २.४.६६. १०११११२१२१२.

भरतग्रहण २.४.६६. १११३१५१६.

भरतविशेषज २.४.६६. १०१२.

भरुजा १.१.४७.११५.

भरुजाशब्द १.१.४७.११५.

भर्ज (धा.) १.१.४७.११५.

भर्तुम् (अ.) २.१.१.३३०.

भर्तु ४.२.१३.२७२.

भर्तुसंयोग ४.१.३२.२१३.

भर्तु (धा.)

भर्तुयते ८.१.८.३६७.

भर्त्सन ८.१.८.३६७; २.९५.४२०.

भर्त्सन ८.१.८.३६७.

भर्त्स्यमान ८.१.८.३६७.

भलोप ६.१.९१.६१२.

भलोप ६.१.९१.७२.

भव २.२.३.७१.७१७; १.१.१.२५२६; ७३.

१.१.९६; ३.१.९६.२२; ४.१.३.१९६;

८५.२३६; २३७; ८.८.५१.६६६; २.७.

१.१.२.२७३; १.३.२.७३; ३.४.२.७३; १.२.१.३१.

१६।१९ ; १२४.२१९; १३४.३०१; ३.२५.
 ३०६; ३९. १२।१५।१७ ; ६६.३१२;
 ५.१.३१.३४९; ९४.३६१; १६।१८।१८।
 १८ ; ६.४.१५३.२२९; ७.३.१.३१६;
 ३.३१८.

भव° ४.३.६६.३११; १३५.३२२.

भव (दे.) ३.१.१३४.११.

भवकत् (स. ना.) १.१.२७.२७.

भवका ७.३.४५.३२५.

भवज्जातीयक २८; २.

भवत् (स. ना.)

भवान् २४।२७ ४ १८ ; १५; १.१.१.३९;
 ३. १०।११ ; ७.५८; २३.८१; २७.८७;
 ९०; ४४.१०२; ४९.११२; ६८.१७६; २.
 ३९.२१२; ४५. १६।१७ ; ६४.२४०; ३.
 १.२५४; २५८; २.२५९; ३।८; ४.८४.
 ३४७; २.१.१.३६०; ३६२; ३६२; २.५.
 ४०९; ३.२०.४५३; २८. १०।२२ ; ३७.
 ४५९; ५०. १४।१४ ; ४.७०.४२१; ८२.
 ४९८; ३.१.२६. १।३ ; २६.३३२; ६७.५३;
 २.११०.११८; १२३.१२३; ३.१८.१४३;
 १।२ ; १३९.१६३; १६१.५।६ ; ४.२.
 ६।१६ ; ८.१७१; २१.१७२; ४.१.३.
 १२ ; १२।२१ ; २.४५ ; ३.३९. १५।१६ ; १२०.
 ३१९; १३२.३२१; ५.१.१३.३१२; ९६.
 ३६१; ११७.३६४; ३.१४. १५। १५।
 १६ ; ५७.२।७ ; ६.१.१३.२२; २३; ६८.
 २१।२१ ; ८४.५७; ४.१.१८०; ७.१.३३.
 २५३; ३४.२५४; २.३.२८०; ६७.३००;
 ३.१४.३२०; ३२१; ४.१. २२।२२।२३ ;
 ३४५; ८.१.१२.३६९.

भवन्तो १.१.२७.१०.
 भवन्तः ३.१.८.१५.

भवन्तम् ३.३.१६१.१६५; १।२।१२
 १६६ ;
 ५.३.१४. १६।१६।१६.
 ४०५.

भवता ३१; ३२; १.१.२७.१०; २९.
 १२ ; ४४. १७।२०।२२।२४।२६ ; ६३.१६९
 ८ ; ३.१.२५५; २५६; ४.२. १३।१५।१९ ;
 २३.३२५; ३२६; ३.१.६१.५६; ९४.
 २०; ३.१९.३।३ ; १२७.३।५ ; ४.१.१०.
 १.१२; ६.४.६२.२०६.

भवत्याम् ८.१.१२. १२।१३।१४।१७।
 ३६९
 १८ ; ३.१.६७.५६.

भवद्भिः ३.१.६७.५६.
 भवतः १।१४ ; १९; १.१.२७. २५।२७ ;

९३; ४.१०८.३१३; ३.१.८.२७ ; २.
 ११५.१२०; ४.१.१.१२२; ६.१.६४.
 ४३; ६५.१३; ८.३.१.४२४.

भवताम् ३.३.७.१४०.
 भवति ७.१.१.२३२.

भवत् (शतप्र.) १.१.५५.१३२; २.४.८५.
 ५०१; ३.१.४४.५२; २.५.१२; ४.९.
 १७१; ५.१.११५.३६२; ११८.३६५; ८.
 ३.१.४२४.

भवत्° ७.१.१.२३१.

भवति (पा. श.) १.१.५६. २५।२६ ; १३७ ; १३९; ३.
 १. १९।२०।२१।२६ ; २५३; ३.२.५७.
 १०६; ८४.१११; ३.१८. २१।२१। २२।
 २२।२२।२३ ; १३५; ७.४.६५.३५५.

°भवति (पा. श.) १.२.६.१९५.

°भवति° (पा. श.) १.३.१.२५६; ८।१२.
 २५८.

भवतिक्रिया १.३.१.२५६; २५७.

भवतिबुद्धि १.१.५६.१३५.
 भवती १.१.७२.१८३; ४.१.१.१९२; ४.२०१;
 ६.२०१; २०२.
 भवत्यर्थ ३.१.१२. २।२।७
 २२२.
 भवदन्त ७.२.१०२.३०९; ३१०.
 भवदादि ५.३.१४. १४।१५
 ४०५.
 भवद्गीय ६.३.३५.१५०.
 भवद्विध ३.३.१४७. ११।१२
 १६४.
 भवन (स्थ. वा.) १.१.५९.१५६; ३.१.
 २५६; ३.३.१८.१४४; ४.१.८७.
 १४।१६।१७।२२; ५.१.११८.३६५; ११९.
 ३६६; २.४.३७३.
 भवनीयति (पा. श.) १.१.५९.१५६.
 भवन्ती ३.२.१०२.११४; १२३.१३३; १३३.
 १६०.
 भवन्तीपर २.३.१.४४; ४३; ४६. १०।१९
 ४६२.
 भवन्नर्थ ३.३.१३३.१६०.
 भवत्त ४.२.३४. १२।७; ५.१.९४.३६१;
 ९६.३६१.
 भवा ६.३.८. १३।१५
 १४३.
 भवाह्न १.१.२७.९०.
 भवार्थ ४.३.६६. १८।१८।२२
 ३११.
 भवितव्य १०; ८।१५; ३१; ३३; १.१.१.
 ४२०; ७.५६; ८.६०; ९.६६; ११.६६;
 २०. १७१; २९. ३।४।५।७।८।९।२१; ३८.
 २२; ९५; ४४.१३५; ४६. ११२; ११४;
 ५०.१२५; ५६. २६।२७; ११३; १३७;
 ५७.१२६; ५८.१५२; ६०.१५८; ६७.
 १०।१३; १७५; २.१.१३३; ६.१२२; १७.
 १६९; २२.२०१; ५१.२३७; ६४.

४. २।१०; १८।२५; २४; ७२.
 २३७; २३८; २४०; २४१; २४२.
 २५२; ३.१.२५३; ९.२६६; १२.
 २७४; ५५.२८४; ५६.२९१; ६२.२९७;
 ६७.२९७; ४.१. ३००; ४९. १५।१७
 ३३२; ५०.३३३; ५१.३३६; १०८.३५२;
 ३५३; १०।११
 ३५४;
 २.१.१. १२।१६।१८; ११ १७।१७।
 ३६०; ३६१; ३६२
 १८ १४।१४।१६ १७।१९।२२ ११।
 ३६८; ३७०; ३७२
 ११ १७।२४ ३।३ १४।१५
 ३६३; २.४. ३६३; ३६४; ३६५; ३६६;
 ३६७; ५१.३६६; ६९. १४।१५ ८।९।
 ४०५
 १९; २.२.४०७; ५.४०९; २९.४३१;
 ३५.४३७; ३.१.२.४४८; १३.४४९; २०.
 १३।२१ १४
 ४५३; ४२.४५९; ५०. १५.१६।१६;
 ६५. १९।२०।२२ १४
 ४६७; ४२.४६७; ४२.४६७; ३२.
 ४६९; ३५.४६३; ६२.४६९; २०।२१।
 २२।२४; ७४.४६५; ८५.५०२;
 ३.१.७.१३; १२।१३।१४ ७।१२
 १५; ८. १७३;
 १२।२५ १२।१२।१३।१५।१६
 १८; १९; ११.२९;
 १२.२२; १९.२७; २२. ७।११।१३
 २६.३९;
 ३३; ११।१२।२२ २।२१ ४।४
 ३३; ३३; ३४; ३०.३९; ३६.
 ४५; ४३.५०; ४८.५५; ८७.६७; ९१.७४
 २।३ २२।२२ २।११।१२ १५
 ; ९२. २७५; ७६; २३.९७;
 ५६. ५।६।७।७।९।१०।११।१२
 १०५; १३.
 १२।१२ १०।११
 ११०; ८७. ११२; १०२.११३; ११०.
 ११०; ११५. १३।१३।१५
 १२०; १२४.१२५;
 ३.१.१३८; २०.१४६; ८३. ८।९।११
 १५१;
 ९४.१५२; १३३.१५३; ४.६०.१७६;
 ६४.१७७;
 ४.१.१.१९६; ३.१६७; १६९; ७.
 १।१०।११ २३।२४।२५ २।३।४
 २०३; १३. २०४;
 १४.२०६; २७.२३३; ६३. २१।२१
 २२५; ७४.

२२८; ८७.२३८; ९०.२४३; ९३.२१३
 ७१०; ५१९; २४९; ९८.२५४; १६२.२६५;
 १६५.२६६; २.२५. १७१७१९८२०
 २७६; ६०. १६१६१६ ; ६४.२४४; ३.
 २४. ११०; १५५.३२५;
 ५.१.२.३३८; १३.३४२; २८.३४८;
 ५९. १०१९०२५ ; ३५६; ११९.३६६; २.
 ४२.३८०; ४५. १७२०२१ ; ९४. ३१२१
 २०१२२२५२६ ; ३.१०.४०४; ४७.
 ४११; ५५.४१४; ९१.४२७; ४.११६.
 १११२ ; १३५. १२१३१३ ;
 ६.१.२.६ ; ५.१०; ९.१३; १३.१०;
 ४५.३४; ७७.५३; ८७. १०१९
 ७५; ९५.७६; १२९. २६९ ; १३५.१२;
 १५; १४४.९५; १६६. १३१५ ; १६७.
 १६१२२२२२२२५ ; १६८.१०६; १७७.
 ११
 १०९; २.३९.१२५; १९७.१३२; १४०;
 ३.१०.६१७ ; २३. १२१२ ; २५.१४८;
 ३४. २१२२ ; ३१४; ४३.१५९; ६८.
 ४५१४ ; १६७ ; ४.४२.१६७; ४८.२००; ५२.
 २०२; ८२.२१०; ११०. ६१७
 ३११३१५ ; १६३.२३२;
 ७.१.१४. १०११० ; २१.२४८; २३.
 ११५ ; ३३. १३१३१४ ; ३७. २१२१६१
 २४६; ३३. २५३ ; ३७. २५५
 १७ ; ५४. १२१२१२ ; ७२. ६६६९
 ; ५४. २५९ ; ७२. २६५; ८९.
 २५५; २.३. १०१४ ; २३. १५
 २८९; ६७. १४२३ ; १००. १८१९
 १११२ ; १०७. ३१२; ३.४. ३१९; ५१.
 ३१९ ; ४.१. २१२३ ; ३५५; ९.३२७;
 ८२. ३५६;
 ६.१.१.३६३; ४. १२१५३ ; १८. ३७२;

५५.३७८; २.८.३१६; २५.४०३; ८०.
 ४११; ८३.४१६; ८४.४१७; १०६.४२०;
 १०८.४२२; ३.५५.४१६; ७२. ४४३;
 ११२. २१२८ ; ४.११.४५६; १३. १९१२०
 २१ ; ४५७; ६८.४६६.
भवितुल (अ.) २६; ३; १२; ३१; १.१.१.
 ३२; ३.१५ ; ४९.११२; ५४.१३३; ६५.
 १६९; ६७.१७५; २.२७.२०३; ६४.२३४;
 ३.१९.२७९; ६२.२८८; ४.२९.३२९; २.
 १.३६.३८८; ५१.३२३; २.६.४१०; २६.
 ४३०; ३.४.४३५; ८.४४७; ४.७९.
 ४६६; ३.१.२.३; ९.४.७६; २.१२४.
 १२५; ३.१२७.१५७; ४.१.७९.२३३; ३.
 १३१.३२०; ५.२.९४.३१३; ६.१.२. १७
 ७२.५१; ८.४.५३; १८२.११०; ४.१.
 १७८; ७.१.३७.२५६; ४.९.३४७.
भवितु १.१.५.१.३१; ५.२.९.३.१.१; ७.४.
 ९.३.१७.
भविष्यत् ३.२.१२.४.१.१७.
भविष्यत् ३.२.८.४.१.११.
भविष्यत् ३.२.८.४. १५१९ ; ११०.११८;
 १२३.१२३.
भविष्यत् १३; १.३.१. १९१२०.
भविष्यतिशब्द ३.२.३.१.११.
भविष्यत्काल ३.२.३.१.३९; १०.१.१०; १३२.
 १५८; ४.१. १६८.
भविष्यत्कालता ३.२.३.१.३९; १०. १.१०.
भविष्यत्कालविहित ३.२.१.२७. ७.७८.
भविष्यत्कालसामान्य ३.२.११०.११८.
भविष्यत्काला ३.१.२६. १११२. ३३.
भविष्यत्प्रतिद्वन्द्व ३.२.१२३.१.२३,

भविष्यत्प्रतिषेध ३.३.१३३.१५९.
 °भविष्यत्सत्ता ५.२.९२. ३१५.
 भविष्यदाधिकरण ३.३.३.१३९.
 भविष्यदाधिकार ३.३.३.१३९; १५६.१६५.
 भविष्यदाधिकारविहित ३.३.१०.१२०; १२५.
 १६२.
 °भविष्यद्वर्तमानता ३.२.८२.१३१.
 °भविष्यद्वर्तमाना ३.२.१२३.१२३.
 भविष्यद्वाचिन् ३.३.१३३. २५२५.
 भविष्यन्ती ३.२.१२३.१२३; ३.१५.१२३.
 भव्य २.४.३५.२८३.
 भव्या ६.३.७०.१६३.
 भव्यादि २.३.७१. १९१९१२०; ३.४.६७.१७८
 १६१९; १७९.
 भव्याद्यर्थ ३.४.६७.१७९.
 भवभाव ६.१.१३. २३.
 भसंज्ञा १.४.१.२९९; १७.३१९.
 भसंज्ञा १.१.१. ३७; ५७.१२२; ५८. १५१९६;
 १५२; ६२. ३१. १६३; १६५; १६५;
 ६३.१६७; ४.१.२९९; ३०२; १८.
 ३१६/१३ ४.३.१२०.३१२; ८.२.८.
 ३२०; १५१५/२२२२
 ११० १५१५/२२२२
 ३९५; १६.
 भसंज्ञा ° १.१.६२.१६३; १६५.
 °भसंज्ञा १.४.२३.३२३.
 भसि ° (पा. श.) ८.२.२५.२०३.
 °भसि (पा. श.) ८.२.२५.२०३.
 भसितुम् (अ.) ७.२.८.२८३.
 भसितृ ७.२.८.२८३.
 भस्त्रका १.१.७२.१८८.
 भस्त्रा ४.१.६२. १३१३;

भस्त्राग्रहण ७.३.२७.३२९.
 भस्त्रादि (ग.) ४.४.९.३२९.
 °भस्त्रादि ° (ग.) १.१.७२.१८८.
 भस्त्राफला ४.१.६२.२२९.
 भस्त्रिका १.१.७२.१८८.
 भस्मन् ४.३.२२. ६१६९; १५५.३२५; ७.२.
 ८.२८३.
 भस्य (पा. सू.) १.१.५८.१५३; ५.२.५२.
 ३८५.
 भस्याहे ताद्धिते (पा. सू.) १.१.५८.१५३; ४.
 २.३८.२७८; ५.२.५२.३८५.
 भा (धा.)
 प्रतिभाति २.३.२. १९१११.
 भा ° (धा.) ८.४.३२.२६९.
 भाग २.२.३.२०८; ५.१.२८.३५२.
 भाग ° ५.४.३६. १११११
 २३५.
 भागवित्त (मा. वि.) ४.१.९०.२२३.
 भागवित्ति (मा. वि.) ४.१.९०.२२३.
 भागवित्ति (मा. वि.) ४.१.९०.२२३.
 भागिन् ६.४.१०६.२१५.
 भागिनिय ३.३.१८.१२५.
 भागुरी ७.३.२५.३२५; ३२६.
 °भाणि ° (पा. श.) ७.४.३.३२६.
 भाण्ड (गृहो.) ३.१.१९.२७.
 भाण्डिजाङ्घ्रि २.४.५८.२८९.
 भादि ८.४.३२.२६२.
 °भादिसंज्ञा १.२.५३.२२९.
 भाद्रवाह्य १.४.२.३०८.
 भानव ४.१.९२.२२५.
 भानु (दे.) ४.१.९२.२२५.

६९.१७९; १.८०; ४.१.३. ८।११।११।१५;
 ५.४.१९.५१३; ६.२.१३९.१३६; ४.
 ६२.२०५; ७.२.२६.२८६.

भाव° (पा. श.) १.३.१२. ६।७।२६;
 २७७; १२. १२।१२; ३.१.३३. २०।२०;
 ६७.५७; १०।२५ ६।७ २।३ २।३
 ५८; ५९; ६०; ९२. ३।४
 २.१२७.१३०; ४.६७.१७६; ६९.१।१२।
 १३।२०।२१।२३।२४; १।५
 ; १८१; ७.२.१७.
 २८६.

भावकर्तृक २.३.५४.२६५.
 भावकर्मकर्तृ ३.१.६७. १८।२४।२५; २।५।७।
 १४; ३.१.१६१.१६६.

भावकर्मणोः (पा. सू.) १.१.४४.१०७; ३.
 १२. १६।१८; २७६; ३७७; १४. १।११
 ३.६०.२८५; ३.१.६७.६०; ७.२.३६.
 २६३.

भावकर्मन् २.३.७१.४७५; ६.४.६२. ३।३।४।७।
 १।१५।१७.

भावकर्मवाचिन् ३.१.६७.५७; ६.४.६२. ३।५।
 १०।११।१२; ७.२.३६.२६३.

भावग्रहण ३.१.१०७. ८।४; ३.२०.१३७; ४४.
 ५।७
 १४९; ५.१.११९.३६७.

भावेत्क ६.३.३५.१५५.

भावेन् ७.१.९६.२७३.

भावप्रत्यय १.४.२१. ८।११।१२।१५।१७;
 ३२१; ५.
 १.१२१. २२।२३ ४।६।८
 ३६९; ३७०.

भावप्रवृत्ति २.२.३७.४५९.

भावभावित्व १.४.११०.३५३.

भावभेद ३.३.१९.१४५; ४.६७.१७७.

भावायेतुम् (अ.) ६.४.५२.२०२.

भावयोग ३.३.१६१.१६६.

भावलक्षण २.३.३७.४५३; ४५९.

भाववचन १.३.१. १८।१८।२५; १७।२१
 २५७;
 ५।७।२२ १
 २५८; २५९; २.३.६५. २०।२०
 ४५५; ३.३.
 ११. ११।१२; ५.१.५९. ६।७
 ३५७;
 ११९. १६।२४
 ३६८; १२१.३७०.

भाववचनत्व १.३.१. २०।२१।२४
 २५७.

भावविकार १.३.१.२५३.

भावसाधन १.१.९.६१; ५७. १४।१५
 १८।१८।२०।२४; ५८.
 १५१; २.६४.२४६; २.१.५१.
 ५।६।१३; ३.१.२२.२३; ८७.६५; १०५.
 २३; ४.१.३.१९८; ५.१.१३.३४२; २.
 १३५.४०१.

भावाधिकार ३.१.११२.८६.

भावानयन २.१.५१. १४।१३; ५.१.५९. ३।५७.

भावाविराम १.४.११०. २१।२१
 ३५७.

भावाविरामभावित्व १.४.११०. २०।२०।२२
 ३५७.

भावाविरामभाविन् १.४.११०. २१।२२
 ३५७.

भाविन् ३.४.१.१६३; ७.१.३३.२५३; ८.४.
 १५।१६
 २८. ४६०.

भाविनी १.१.४५. १।१२; ३.१.२. ५।७
 २५५; २.१.
 ५१. १३।१५; ३.२.१०२. १८।२०
 ११३.

भावे (पा. सू.) १.३.११.२७२.

भावे च (पा. सू.) १.३.१०.२६२.

°भावे चाकर्मकेभ्यः (पा. सू.) ३.४.६७.
 १७८; ६९.१८०.

भावे २.३.३५.४५३; ३.१.१२३.८६.

भाव्यमान १.१.५०.१३३; ६९.१७७; १७८;
 २.२८.२०६; ६.१.१८५. १६।१७।१९
 ११०; ४.
 १६०.२३०.

२०७; २१०३३; २१०८६०; ८५६९;
८७६६; ५२०२२३३.

मिनावि ६१६०२०.

विमिदतुः ६११२१७; १८; १७२५;

१३५९२.

विमिदुः ६११२१७; १८; १७२५;

१३५९२.

विमिदिव ७२८२२२.

विमिदिम ७२८२२२.

मिन्तात् ११५६१८०.

मिन्दाके ६४१०१२१२.

मिन्द्युः ६१९६७६.

मिन्द्युस्तराम् ८३१०१२१८.

अमिनत् १४१३३१६; ८२६.

२१२१
३६३.

अमिनः ११६२१६९; ६१६८४७;

८२६. २१२१
३६३.

अमेन्सीत् ११३३८८; २११११८;

७१५८. २६१५.

विमिदि ३१९०७१.

मिन्सीष्ट ३१९०७१.

मियते ११९६३; २०७६; ६२१६२;

६५१६९; २१०११७; २८. १५१२१

२१३; ४२२१२; ३२२६०; ३.

२६१; १२२७६; ६०२१६; ६२२१९;

७८. १२१२१; ७९२१५; ८८२६५; ४२.

३०६; २३३१५; २२५२००; २९.

४५२; ३७०४६९; ४३५२३३; ३१.

६११; ३११५; ३५१२; ४६५२; ८७.

६३; १२१७७; १२०७१; ११२८६; २.

१३९१३२; ३१०१५१; ९५१५३; ४.

२१७०; २११७३; ४१७८. १२१९;

८७२३३; ९०२२२; ९३२५१; १५८.

२६२; २११२२९; ३१२०३१९; ५.

१९३२०; १३३५२; ११९३६८; २.

४८३३३; ३५२४५२; ६७४११; ७४.

४२१; ४७४३१; ६१९३७३; १५८.

१८; ३९११२; ६६१६५; ४४७२००;

७१६२३; ५०२५८; २३६२२२;

८२३०३; ३१३१६; ५४३३०; ८२३.

३८८; १६३९८; २५४०२; १०६२२१;

४१४४५७; ३२४६२.

मिद्यस्व ८२८३४१६.

मिद्येत् १११. १२१२.

मिद्यते ११२. ५१२.

विमिदसति ७२१०२२१; ६१९०.

२२.
१३.

बोमिदिति ६४८७२११; ७४६५.

३५५.

बोमिदिता ११४५११; ५३; ५७१११;

६११. २२; ४५६११९; ७२१०२१२.

बोमिद्यते ६१९१७१; ४४६११९.

व्यतिभेद्यन्ते ३१२६३१.

भेदति (वै. शा.) ३१८५६२.

सिद्ध (सा. शा.) ३२१७८१३५.

सिद्ध ३११३५९३.

सिद्धा ३१७१२; ३१०४१५३.

सिद्धि (पा. शा.) ३२१७८१३५; ८२५९.

४११.

सिद्धि (पा. शा.) ३३१०२१८; ८२११०.

२८५.

भिदुर ३.१.८७.६५.
 भिदेलिम ३.१.९६.१७.
 भिद्यमान ३.१.८७.६६.
 भिद्यपदेश ७.२.१०.१२१०.
 भिन्दान ३.१.९०.७९.
 भिन्द्या (प्रक्रियां.) ६.१.९६.३६.
 भिन्न १; १२; १.१.५. २११२३; ८७. ३५; ८.
 २.५९.२१९.
 भिन्नक ५.४.४.४३०.
 भिन्नतरक ५.४.४. १३३६.
 भिन्नदेश १.१.९. ९२३.
 भिन्नवत् १.१.५. २१२३; ८.२.४२. २२१२२१
 २२; २८६.
 भियोऽन्यतरस्याम् (पा.सू.) ६.४.११०.२१३.
 भिस् (प्र.) ६.४.१.१७८; १७३; ७.१.७.१०.
 २१२; ९.२२२.
 भिस्मात्र ६.४.१.१७८.
 भिस्शब्द ६.४.१.१७८.
 भी (धा.) १.१.५६.१२०; ३.२.१७४.१३५.
 विभेति १.४.२५. २३१२३१२४.
 विभयानि ६.१.१९२.११२.
 अविभयः १.१.३.१२; ७.३.८३.३३५.
 भाषयते १.१.५६.१२०.
 भाषयति ६.१.५६.३९.
 °भी (धा.) १.१.५६.१२०; २.१.३७.३९०.
 भी (शब्द.) २.१.३७.३९०.
 °भीग्रहण १.१.५६.१२०.
 भीत २.१.३७.३९०.
 °भीत° २.१.३७.३९०.
 भीति २.१.३७.३९०.
 °भीति° २.१.३७.३९०.

°भीम ४.१.११४.२५५.
 भीमसेन (मां. वि.) ४.१.११४.२५५.
 भीमादयोऽपादाने (पा. सू.) ३.४.६७.१७७;
 १७९.
 भीरुक ३.२.१७४.१३५.
 भीष्म २.३.१. २०२२; २।२।२५ १११२.
 भीष्मादि २.३.१. २११२३।२७; १।२६ ४।५.
 भुक्त १२; २.२.६. २०।२०; १४.४६५; २४.
 ४२३; ४२२; ४२७; ३.१७.४५०; ६७.
 ४२६; ४.१०.४७५; ४.३.१५५. १८।१८;
 ५.१.१.१५. १८।१८ ३६३; २.८५.३२९.
 भुक्तकल्प ५.३.६७.४२०.
 भुक्तपूर्विन् २.३.६५.४६५; ४६८.
 भुक्तवत् १.१.५०.१२२; २.९. ११६; २.२.२४.
 ४२३; ६.१.३७.३२; १२७. १११२२
 १४.१८१.
 भुक्तविभुक्त २.१.६०.४०१.
 भुक्त्वा (अ.) २.२.२०.४२१; ३.७.४६६;
 ३.४.२१. ७।८।१५ ८।११०
 १९।१९।२०।२० ६।७।७।७।८
 ३३२; ४३३; ८.१.१२.
 ३७०.
 भुक्त्वासुहितक ७.१.३७.२५५.
 भुज (धा.) १.१.४४. २३।२३।२५
 १०२; ७.३.६१.
 ३३२.
 भुङ्क्ते १.१.६५.१६६; २.९.११६; ३.
 १.२५८; ४.१. १०२; २.४.३२६; २.१.३०.
 ३२५; ३.६७.४६६; ३.१.९४.३०; २.
 ८०. १०।१३; १२३.१२३; ३.४.१४०
 २।२; १६७.१६७; ४.२१.१७२; ५।५।७।
 ८।१६।२६; ४.१.४८.२१९; ३.१५५.
 ३२२; ५.३.४२. ११।१२।१२।१२।१३;
 ४१०;

४.१९.२३^{१५}; ६.१.१२७.१११२; ८.२.
६९.२१२.

भुञ्जते १५.

भुञ्जते २.३.३६.११११४.

भुञ्जमहे १६.

भोका २.३.७.१०११०.

भोक्ष्यते ८.१.५१.३७७.

भोक्ष्यन्ते ८.१.५१.१४१४.

भोक्ष्यसे ८.१.५१.३७७.

भोक्ष्यामहे १.१.४४.१०९; ३.२.

११४.१६१७.

भुङ्क्ष्व ३.४.२.२६१२६.

भुनजे ३.४.२.१६९.

भुज्युः ७.१.१.२३६.

भुञ्जिन् ८.२.३.३६६.

भुञ्जीय १.४.४९.२२१२३२२२२२५.

अभुञ्जमहि १.१.४४.१०९; ३.२.

११४.१६१७.

अभुङ्क्षमहि ३.२.१११.२४१२४.

मा भुङ्क्षथाः १.१.५०.१२२; ६.१.३७.

३२.

अभोक्ष्यत ३.३.१३९.१६३.

भुज्यते २.१.३५.३६७; ३.४.२६.

११२१
१७४; ६८.१७६.

भुज्यन्ते १.१.५१.१२७.

भुज्यताम् १.४.४९.३३२; ३.३.१६१.

१६५.

भोजयतः ६.३.३३.१४९; ८.१.१२.

१७७१६१६१७७११९११९११९११९

भोजय २.२.६.४१२; ४.३.२.२१२१.

भोजयन्ति ८.१.१०.१४१५१५१५५.

म. भा. श. को. १०३

भोज्यन्ताम् १६; १.१.१.१२.

बुभुक्षते १.३.६२.२६७.

उपभुङ्क्ते १.२.४२.२३७.

निभुजति १.३.६६.२९६.

प्रभुजति १.३.६६.२९५.

संभुज्यते ८.४.२.४५३.

भुजन्त्युञ्जौ पाण्युपतापयोः (पा. सू.) २६;
८.३.३८.४३२.

भुजि (पा.श.) १.१.१.१२; ३.६६.१६१७७;
२.१.३०.३६५; ३.४.२१.११७२.

भुजि° (पा. श.) ३.२.८०.१०६; ४.२.६.
१२१७२२; १७५.

°भुजि° (पा. श.) ७.२.१०.२३३.

भुजिप्रतिषेधवाचिन् ३.२.८०.१०९.

भुजिप्रत्यय ३.४.२६.१२१७२२; १७५.

भुङ्क्ष्वादि ७.१.१.२३६.

भुङ्क्षान २.३.३६.४५८; ३.२.१२३.१२३.

भुरण्यु ३.१.१३.६१९.

भुवत् १.४.१७.२२१२२.

भुवन १.१.५६.१३५; ६.४.१२४.१६४; ७.३.
८७.३३८.

भू (धा.) १.१.५६.१३६; २.६.१८२२२२;
३.१.२५७; २८२२२९; ३.२.१०.
२७०; ३.२.५७.१०६; १३९.१३५; ६.
४.२२.१९९; ३.४.२१०; ११०.१६९.

भवति ११२०१२४ १२१२२१३१७१
१७ २२ १ १३१७११७२० १२२०१
; ५; ६;
२२ २६ १६ ३६१७१२२३ १६१
; ९; १०; ११

२४२६१२६ ७१४ ७२५ २४११३
; १४; १५; १६;

२५ ८।८।११ ७ ११।१५।१६ १।२।
 १७; १८; १९; २०; २१
 ७।१०।१०।१०।१५ ५।६।१० ७।८।१७।
 ; २३; ; २४;
 १७।२१।२६ २।५।२१ १।८।११।१५;
 ; २५; २६;
 २२ १।५।८।१।१६।१।८।२२।२।५।२६।
 २८;
 २८ १७ १५।१८।२५ १।९।१०।१।०।
 ; ३०; ३१;
 २७ ५।९।१३।२३।२६ २।१।२।१६ १८
 ; ३२; ३५; ३६;
 १.१.१०.३७; ३९; ४०
 २।१।२।२।२।२।२।५ १।६ १।८।१।०।११
 ; ४१; ४२;
 ३. २।३।५।५।९।११।१५।१६।१९। २२।
 ३.
 २।३।२ ९।१०।१२ १।५।१५।१६।१७।
 ; ४३;
 १।८।२।०।२।१।२।२ १।३।१।५।२।१।२।२।२।६।
 ; ४६;
 २।७।२।७।२।८ ३।१।१।१।१ १।५।७।१।१।१।२।
 ; ४८;
 १।५।२।१।२।६ ३।१।३।१।५।१।८ १।३।१।५
 ; ५०;
 १।०।२।५ १।२ ५।७।८।१।०।१।१ ७।
 ५।१; ५।२; ५।३; ५।५।५
 १।८।१।६।२।३।२।८ २।२।३।६।१।५।१।५
 ; ६.
 ७।१६ २।१ २।७ ९।१६।१६।१।८।१।९।
 ५।६; ७.५।६; ५।७; ५।९
 २।५ ७।९।१।७।१।८।२।६ ३।६।६।२।६
 ; ८. ६.०; ६.१; ६.२;
 १।६।२।६ ५।५।५।९।९।१।०।१।२।१।३।
 ६।३;
 १।८ ५।१।५।२।३।२।६ २
 ; १०. ६.५; ६.५; ११.६।६
 १।२ १।२।१६।२।०।२।५ २. २.१।२।३
 ६।७; ६.८; १२. २.१।२।३
 ३।६।७।१।१।२।५ १.५. १.६।२।३।
 ६.९; १.७. ७.०; १.५. ७.७।०
 २.३ १।३।५ २.०।२।२.० २.३ ९।६
 ; ७.१; १.५. ७.१; १.८. ७.१; ७.२;
 १.९. ७.२; ७.३; २.०. ७.५; ७.५;
 ३.७।११ २.५ ५।५।८।१।२।१।८।२।०।
 ३.७.६; २.१. ७.६;
 २.१।२।२।२।६ ५ १.७।१.० १.५।२।२
 ; ७.८; १.७. ७.९; २.२. ७.७.
 २.३. ६।१।५।१।१।६।१।९।२।१।२।२ ३।३।५।
 ७।८।१।०।१।२।१।५।२।०।२।१ २।३।३. ५।५।
 ६।७।८।१।५।१।८ २. १.२।१.५।
 १.६।२।२ ५।५।६ १.८।२।३ १।३।५।
 ८।१।१; २.६. ६.१. २.६. १।३।१.०।१।५।
 ; २.७. ६।१. १.१. ३. ३।६।१.०।१।५।
 १.५।१.५।२।०।२।१ १.१।१.३।२.५
 ; २.९; २.८. ६।०

१.३।१.६।१.८ ६
 ; २.९. १.१; ३.२. १.६; ३.५.
 ५।१।७।१।७।२।२।२।२ ३.८. १।५।१.८।२.२
 ; ३.९
 २।३।५।१.२।१.८ ५ २.७।२.७ २।
 ९.५; ९.६; ३.९. ९.६; ९.७
 ७।८।१.६।१.७।२.०।२.१ १।७।१.२।१.७।
 ९.८
 १.८।२.२। २.३।२.५ ८।१.०।१.२। २.३
 ; ५.१. १.०.०
 ६।६।१.२ २.०।२.३ १।१.७।१.८।
 ५.३. १.०.१. ५.५. १.०.१. १.०.२
 २.५।२.६ २।१.१।१.६।२.२ २।१.८।२.५
 ; १.०.३; १.०.३
 १.०.७; ५.५. ३।३।६। ७।१.२।१.५। १.६।१.६।
 १.१.१.१
 १.७।१.७।१.८।१.८।२.१; २.२ २।२।९।१.३।
 ; १.१.२
 १.३।१.७।१.७ २.१ ३।९।१.५ ६।
 ; ५.६. १.१.२; १.१.३; १.१.५
 १.६ २।३ २।३ ६।१.१।१.२
 ; ५.७. १.१.५; १.१.६; ५.८. १.१.७
 ५ २.५।२.७।२.८ ३।५।१.५।२.३।
 १.१.८; ५.९. १.१.८
 २.५।२.५ २.२।२.३ १।५।८।
 ; ५.०. १.२.०; १.२.१
 १.२।२.१।२.५।२.८ १.३ १.६।१.९।
 ; १.२.२; १.२.३; १.२.५
 २.० ५।८ १.७।२.१ ५।७।१.६।१.७।
 ; १.२.५; ५.१. १.२.५; १.२.६
 १.९।२.१।२.१।२.१ ६।१.१।१.७. २.५ १.८
 ; १.२.७; १.२.८
 १.७.२.५ ५।७.७।७.८।१.१ ५.३. १.३.२
 १.२.९; ५.२. १.३.०; ५.३. १.३.०
 १.३.१; ५.५. १.५.१.६; ५.५. १.५. २.५. १.३.२;
 ३।५.६।७.८।८। २.०। २.५ १।३।५। १.७
 ; १.३.३
 १।२।९ १।९।१.०।१.२।२.५ ५।५। १.७।
 १.३.५; १.३.६
 १.१।२.५ १.८ २।३।५।१.२ १.७.२.५
 ; १.३.८; १.३.९; १.५.०;
 ५.७. १।५।८। १.०। १.३। १.७.२.२।२.५।२.६
 ; १.५.२
 ३।६।१.१.१.२.१.२.१.१.३.३.३.३। ६.५.२.५.२.६।
 २.६ ६।७।९।१.०।१.६।२.७ २।३।५।६।२.१।
 ; १.५.५
 २.७ ३।५।१.१.१.३।१.५।१.५।१.६।२.० १।२।
 ; १.५.६
 १.०।१.१.१.६।१.६।१.७।१.७.१.८।१.८ २.१।
 ; १.५.८
 २.३ १।१.१।२.० १.९।२.३ ५।७.१.७।
 ; १.५.९; १.५. १.५.१; १.५.२
 १.९।२.०।२.१।२.६ २।१.७।१.७ १.१.१.५।
 ; १.५.३; १.५.५
 १.७ १.५।१.७।१.७.७.१.७ १.२।१.५।१.५।
 ; ५.९. १.५.५ १.५.६
 १.९।२.५ ३।६।७.८ २।५।१.०।१.६।
 ; ६.०. १.५.८

१९१२२२३२४ २४ १११३१९६
 ; १५९; ६१. १५९
 १७२० २३३७७१९८ ३२१
 ; ६२. १६१ ; १६२;
 ८१०१०११११३१६१८२०२३३
 १६३
 २५ ३५६ २३ १७ ७१०१
 ; १६५; १६५; ६३.१६५; १६६
 १६१९१२५२६ १२१२११५१५१६१
 १६७
 १६२२२२२ २८ २४२४ २१३
 ; १६८; १६८;
 २१ ७७८१२१८२५ ११
 ६५.१६९; १७० ; १७१;
 ६७. १२२ १५७ ७७२७ ; ६८.
 २०२३ ७१२१५२६ १८१७०१०१
 १७५; १७६ ; १७७
 १२१५ २२ ६१९ २३ ७०.
 ; ६९.१७७; १७८; १८०; ७०.
 १७१६१२२ १२१२ १५१५१
 १८१ ; ७१. १८२; ७२. १८२
 १८२४ १२२० ११८२० ८१७
 ; १८३; १८४; १८५
 २३ १२४ १७१७ १२१८१९
 ; १८६; १८७; १८८ ; ७३.
 ५८१०१२२ ५१९ १८
 १८९ ; १९०; ७४.१९०;

२.१. ६७ ९१ १०१३ १११८ १९१
 २१ १११७१९१२०२१२२२३
 ; १९२
 २५ ११८१११ १७ १०१९६
 ; १९३ ; ४.१९३; ५. १९४;
 ७ १२१६२३ २१११
 ७.१९५; ९. १९६ ; १८. २००
 १११९१९ २१. २१५ २७.
 १२१६२० ८१११७ १८१९१९१
 २०३ ; २०४
 २१ १३१५१ १६२३ २५
 ; २८. २०५ ;
 १२३६ ३०. २०६; २०७; ३१.
 १६ १३२१२२ २ ३३.
 २०७; ३२. २०८ ; २०९;
 १३१५ २०२२ १६८१७१३
 २१०; ३७. २१०; २११ ;
 १२ २०२२२४ २१८१३३
 ३९.२१२; ४१. २१२ ; २१३
 १५१८२३२४ ; ४२.२१४; ४३.२१४
 २१ ६१११२ ४४.२१६; ४५. २१७
 ; २१५ ; २१६
 १०२० २२१८१५१८२३ ;
 ; २१९
 ७१९ ३१९१९२० २१९; २२२; ४८.
 २१९; २२० ; २२१; २२२; ४८.
 २११११५१५१८२१२२ ६१२२
 २२४ ; २२५ ;

४९.२२५; ५१.२२६; ५२. १०१७१ १८
 २३ ; २२९; ५८. २१११० २० ३६६
 ; २३० ; ६३.२३१; २३२
 ६ १७ ६१७१९२४२५ २५७
 ; ६४.२३३; २३५;
 ६७१९२१२२ ५२२७ ३४ २१
 २३६ ; २३७ ; २३८; २३९
 १२१७१८१९१२२ ३२६ १२११
 ; २४०; २४१
 ५१६१८२२२२ २२३३७२० ९१
 ; २४२ ; २४३
 २१२२२४ १९ २११३१६१ १८
 ; २४५ ; २४६
 २० २१२२ २३७; ६५.२१८; ६६.
 ; २४६; २४७; ६५.२१८; ६६.
 २४८; ६७.२४८; ६८. १५१९६ १६६८
 ७१. १५१८१९१९२०२३ २६६७
 २५० ; २५१ ;
 ७२.२५१; २५२ २१९१९१९१९०११
 ; २५२ ;
 १२ २१११९८१९८१९९
 १०.२५३; २५४ ;
 ३७१०२२ १९१९२०२१२२
 २५६ ; २५७ ;
 ५६६६६६६६६६६६ १६१८ २.
 २५७ ; २५८ ;
 २१२१७ २३२४ १११२ ७१९
 २६१ ; २६१ ; ३.२६१
 १२१३१७२०२३ २१६१६
 ; २६२ ; ४.
 २२ १५ ८१० १७२२२५
 २६२; ७.२६३; २६४; ९. १७२२२५
 २५ ११८२३ ७१५१५ १३१५
 ; २६५ ; २६६ ; २६७; १०.
 ३१२२०२४ ९१७२० १४१५
 २६९ ; २६९ ; २७१; ११.
 ७८१२१७२७ ३१९१११११११
 २७२ ; २७३ ;
 १११५१७७१७२० १२. १०२२२४
 २५ ११११५१८१६१७२३ ९१०१
 ; २७५ ; २७६
 १०११११११११३११५ १२१७८
 ८१३ ; १४. २१२६ ११९६
 ; १४. २१७ ; २१८; १५.२१९;
 २५.२८१; ५६.२८१; ५८.२८२; ६०.
 १११३१५२० ५१२५ ५
 २८६; २८७; ६२.
 ८११०११२१३२४२५ १११५१
 २८७ ; २८८ ;
 ११११११११७२०२५ ३१४६८
 ; २८९
 १६१७१८१९१२१ २४२५ १३
 ; ६३. २८९; २९०;
 ६७. २०२१ १५६७७ ६८
 २९०; २९१ ; २९२; ७२.

१९१२१२६ २ ५१२१५५१८
 २९२ ; २९३; ७९.
 १८ १६१७७
 ; ९३. २९५;
 ४.१. १७८१६६२० १८१२६ २१
 २९६ ; २९८; ३००
 १० ६१२० १६१२०२१ १६११८
 ; ३०१; ३०२ ; ३०३; २.
 ५१७२२२२२२५२५२५ १११०११२१
 ३०५ ;
 १५१६१८१२०२१२३२५ १११२१
 ३०७ ;
 २१२७ २३१ ९१३१ १५१२२२२२५
 ; ३०८ ;
 ३१६१७१११०११२१७११८१२०
 ३०९ ; ३१०
 १०१६१२०२३ ३१६ ५११५
 ; ३११; ३. ३१२;
 १११२० ; ९.३१५; १३. १९१२१२२
 ३१३ ; ३१५ ;
 १११३३३२५ १७ १११३५७१११
 ३१६ ; ३१७ ; ३१८
 ११११११६१६१७१७ २५ ११
 ; ३१८; ३१९
 २ ; १५.३१९; १७. १५१८१८१ १९११९
 ३१९ ;
 १८१२१ ८१ १०१ १११२१३१
 ३२० ; २१. ३२१
 १११६१७१७३ १५ ९१३१
 ; ३२२; २३. ३२३
 १३१२० ३३३ ११ १०१७
 ; ३२४; ३२५; ३२६; २४.
 ३६१८१२०२१ २५.३२७; ३२८; २६.
 ३२९; ३२. ९१११५१७७२१२३२५
 ३३० ;
 ४२. १३१६१२१२२२ १३३
 ३३१ ; ३३२; ४९.
 १२१२३ ७८ १५११५
 ३३२; ३३३; ५०. ३३३; ५१.
 ५८११०१२२ २१२ १११ १६
 ३३४; ३३५; ३३६; ५२.३३७;
 ९११९ २६१६७७ १३
 ३३८; ५४. ३३९; ५५.३३९; ५६.
 १२१२५ १९ १७११८ १७
 ३४०; ५७.३४१; ६०. ३४२; ३४३;
 ६२.३४३; ३४४; ७४.३४५; ८०.३४५
 १९ ५११११ १२१६१७११८
 ; ३४६; ८४. ३४७ ; ९३.
 १५११६११८ २२ २३
 ३४८ ; ९६.३४८; ३४९; ९७.
 ३४९; १०१.३५०; १०८. १२१९ १२१
 ३५१; ३५१; ३५२
 ११११३ १२१११० ७१२११११५
 ; ३५३ ; ३५४ ;
 १०९.३५६; ११०. १८१२१२६ २
 ३५७ ; ३५८;
 २.१.१. ८१०१५११६ ९१०११०१०१
 ३५९ ; ३६०

१११ १८१२१३११९१२०२१२२
 २११११०११३१३२३ २५१६७७
 ७८१२१११५११५२१२३२५२६
 २७२७ १२१५११९ ३७११११
 ; ३६३ ; ३६४;
 २२ १३११ १२२७ २५१६७७
 ; ३६५; ३६६ ; ३६७;
 ८११११७ २१११५११११२२१
 ; ३६८
 २३२३२३ ११ ५१७८१११२०
 ; ३६९; ३७० ;
 १२२२२६७२६ २५ ७
 ३७१ ; ३७२; ३७३;
 १६ ३५७१२१७ ११५१७७
 ३७४; २. ३७५ ; ३७६
 २२२३ ; ३. ११११ १८११९
 ३७८ ; ५. ३७८ ;
 ६.३७८; ७.३७९; १३.३८०; १८.३८१
 १९ ; २०.३८२; २४. ७१०१७२२२३
 ३८३ ;
 ४५ २३ ११२२ २२
 ३८४; ३०.३८४; ३८५; ३५.३८६;
 ८२३ ६११११ १०१२१२१
 ३८७ ; ३६. ३८८ ; ३८९
 १३१६१ १९२०२२२२२३२५२५ ;
 १११२१८१२ १२. १२. ५
 ३९० ; ४३.३९१; ४९.३९२;
 ५१. २०२४ ११०११६१७२१ १८
 ३९३; ३९४ ; ३९५
 १० ; ५३.३९७; ५५. १८११२२
 ३९८ ; ५६. १८२२२५. ३९९; ५७.
 ३९९; ५८.४००; ६०.४०१; ६७.४०२;
 १११२० ८१२१५१७११२१
 ६९. ४०२; ४०३
 २६ ३६१२२२५२७ ३३५६६
 ; ४०५
 १११७१७२३२७ ;
 २.२. २१५६७८८८ १९१२०
 ४०७ ; ३. ४०७ ;
 ६७७११११ ४. ११११
 ४०८ ; ४. ४०९ ; ५. ११११
 १११२२३२२२५ १९१२२२२१
 ; ६. ४१०
 २३ १२१२२२६ १२२६ ८.४१३;
 ; ४१२;
 २० २५६१०११२१३११२१
 ११.४१३; ४१४
 १९ ११ ११८१२०
 ४१५; १८.४१७; १९. ४१७
 २० २४ २२ ६
 ; ४१८; २०.४१८; २३.४१९;

२४.४२०; ८।१४२५ १।२०।२१।२१।
 ४२१; ४२२
 २३ १०।१४ ११।१३।२१ ५।१७।
 ; ४२३; ४२४; ४२५
 ११।२३।२४ ३।५।१४।२२
 ; २५.१२; २५.४२८;
 २८. १।६।८ २ १५।१८।
 ४२९; २७.४३०; २९. ५३०।
 १८।१९।२० ७।१५।१६।१६ १।२।५।
 ; ४३१; ४३५।
 ६।१३।१३।१४ १३।२३।२५ २।
 ; ४३४; ४३५;
 ३०. १२।१६ ११।१३।२५
 ३०. ४३५; ३४. ४३६; ३५.
 २।१६ ४।७।१२।१४।१६।
 ४३७; ३६. ४३७;
 १८।२०

३.१. ६।७।८।९।१०।१२।१४।१७।
 ४३९
 २२ २३ २१।२१ २४ ६।९
 ; ४४२; ४. ४४४; ४४५; ५.
 १६।२१ १।१।२ १.२।१३।१३
 ४४५; ४४६; ७. १२।१३।१३
 ४४६; ९. ११।२४ १।१. २३. ४४९;
 १।१०।११।१३।१४।१६।१८।२६
 ४४९;
 ६।१० २०. ४५३; २२. ३।६।८।१२।१६
 ४५०;
 ३०. ४५६; ३२. ४५७; ३७. २।८।१।१०
 ४५९;
 ४२. ४५९; ४४. ४५९; ४६. ४६०; ४६१;
 ४६२; ३।५।६।७ १२।१४।१५।२०।
 ४६३; ५०. ४६३
 २४ १।२।१३।२६।२६।२७।२७
 ; ५२.
 ४।१४।१६।१६ १५।२२।२६।२६
 ४६५; ६५.
 ६६. ४६८; ६७. ४६८; ६९. ११।१७।२०
 ४६९;
 ७१. ४७०; ४७१;
 ४७२.
 ४७३. ५।१५ १६ १२।१
 ; ८. ४७४; ९. ४७४; १२.
 ४७५ ५।७।१०।१५।१९ १
 ४७७; ३०.
 ४८०; ३३. ४८२; ३४. ४८२; ३५. ४८३;
 १५।२१ ४।७।१०।
 ३६. ४८४; ४३. ४८५; ४९. ४८६
 २०; ५४. १।१०।१२।१५।१६।१८
 ४८७; ५६.
 १४।१७।२४ ५८. ४८९; ६२. ४९०;
 १५।१७ १।६।११ १५।१६
 ४९१; ४९२; ६६. ४९३; ७०.
 ४९४; ७४. ४९५; ८१. १४।१४।१८।२४
 ४९६;

१२।१५।१७।१८ १५ ४९८; ४९९; ८५.
 ४९८; ८३. ४९८; ४९९; ८५.
 १।२० ६।२३।२५ ६।१४।१८
 ५००; ५०१; ५०२;
 ३. १. १।१६ २।४।१३।२५।२६
 ; १.
 २।२।२ २१ १८ १८।२५ २।३।
 ३; २. ३; ४; ३. ६।२५;
 ४।७।११।२३।२४ १।२।१०।१०।२२।२२।
 ;
 २६ ११।१६।१९।२१।२३।२५ २।
 ; १०
 ८।१२।१४ ५।६।७।९ ७. ५।१८
 ; ५. ११; ७. १२;
 १७।१७।१८।२६ २।५।१५।१६।२०।
 ;
 २० १५।१९।२१ २।१२।१५।१६।२०।
 ; १५; ८. १६
 २२ १।१०।१०।१०।११।१३।१५।१७।१७।
 ;
 २०।२१ ७।११।१५।१५।१९।२१।२२।
 ;
 २३।२४।२६।२७ ७ २५ ४।६।१५
 ; १९; ९. १९;
 १२. ५।६।१२।१२।१५।२३।२३ २।५।६।
 ; २३
 १६ ११।१२ १५. १५
 ; १३. २४; १५. २५; १८. २६;
 २१. ४।७।८।९ २२. १। १।११। ११।२३।
 २९. २८; २२. १। १।११। ११।२३।
 २३ २।३।३।७।८ ७।११।१५।१६।
 ; ३०; २६.
 २०।२१ ३।११ ५।१९।१९ ११।१७।२४
 ; ३२; ३३; ३४
 १।२।६।१०।११।१८।२०।२५ ८।१९
 ३५; ३६;
 २७. ३८; ३०. ३८; १३।२१।२५
 ३९;
 ३१. ५।६।८।११।१६।१८। ११।२० ४१;
 ३२. ३।६।११ १९ ७।८ १।११।
 ३३. ४२; ३३. ४२; ४३; ३६. ४५
 १७।२१।२२।२६ ७ १।१२।१२
 ; ४६; ४०.
 ४३. ११।१३ ५।२४ ३।५।६
 ४३. ४९; ४४. ५१; ५२; ४५.
 ११ ६।१२।१८।१९ १ १७।१९ ५।७
 ५३; ५४; ६७. ५६; ५७
 ८।१०।१०।१२।१९।२०।२१।२१ १।१।
 ५८
 १।१३ ७।४।१०।१०।११।१२।१७ १०
 ५९; ६०;
 ७८. २०।२३ ८।२१ २।४।६
 ६०; ६१; ७९. ६२; ८०.
 १०।१३ ११।१९।२४ ८।१६।१७।
 ६२; ८३. ६३;
 १० १७ ३।८। १०।१६। १८।
 ; ८६. ६४; ८७. ६६
 २२।२४ ३।६।१८।२०।२३ ५।८ ४।७।
 ; ६८; ६९

१६१६१६१६१६२०
 ; ७१; ७२; ६३. १२१२०
 ; ७१; ७२; ६३. १२१२०
 १२. २२. १७. १०१. १२१२२
 १५१२१२२ ८१७१११२२२३३
 २५ ११११११२ १०३.२३
 ; २० ; १०३.२०;
 १०८. १२१३२०१२२२२२२२ २१११
 १२२३२६२७ १२१७११२११५
 ;
 १६१६१६२१ ; ११३.२५; ११५.८६; १२३.
 ५१५६१६१२१२१२१२ २१
 ; १२२.८७; १२५.
 ३१७७१९ १२७. १३२३२३ १२८.
 ११११११२१२ १३१२२ १३५.
 ११० ८१११३१२ २१८
 ; १३ ; १५८.
 १७२० ५१८१०१११११७२१
 ;
 २२२३२३२३२२ १३२१२३ १३१२५
 ; १९ ; १००
 १५२०२२ ; १५९.१०१; १६१.१०१;
 ३११३१८ २२ ११२ १६६.
 १०२ ; १६२.१०२; १०३; १६६.
 १९ १०५; १६७.१०५; १६६; १६८. १२२२
 १०५; १०६; १०६; १०६.
 १७२. १२११२१ २१२२
 १०७ ; १७७. १०९
 १३ १८२.११५ ; १८५.
 ; १८२.११५ ; १८५.
 १९२१ ५१७१३१९१
 ११० ; १८६. १११
 २०२५ २१७१०२३ ११७
 ; ११२ ; ११३; १८८.
 १५१७ १२१२३ ११५; ११५.
 ११३; ११२. ११२. ११२. ११५; ११५.
 १११३ १११२१२११६११२२
 ११५; २०५. ११६ ;
 २०५. ११७; २१७. ११६; २२१. ११६;
 २२२. ११९; २२३. ११२१२२२२३ २१५
 ; १२०
 ६१११०११०११५१७२१२३ ;
 २.१. ८१२३२२ १२११११२० ; ११.
 १२१ ; १२२ ; १११.
 १२३; ३३. १२५; १२५; ३९. १२५; ५२.
 १२६; ५९. १२१ १८११२२२२२३
 १२७ ;
 २५ २१५१०११११२ १
 ; १२८ ; ५०. १२९; ५२.
 १११५२०२३ २१ १७११२१२३
 १२९ ;

२५ २१३१२१२१२ १८२०
 ; १३१ ; ८०. १३१ ; ८२.
 ३३१५६ १२११६
 १३२ ; ६३. १३२ ; १०६. १३३;
 १०८. १७२०२३ १३३
 ; १३५; १२१. १३५;
 १३०. १३११५१७ २१
 ; १३५ ; १३६. १३५; १३९.
 १३१२ २१५ ८१२२२ ३७
 १३५ ; १३६; १२३. १३६ ; १३७;
 १७७. १३८; १९७. १६०;
 २.१. १३१६ १८ ११३११३
 १२१; १२२; १२३; १२४; १२५;
 २२ ३१५१२ १२ १२१७
 १२५; १२५; १२. १२६; २५. १२७ ;
 २१५ १११२१२२२२२२२ ५१५
 १२८; ३२. १५० ; १५१; १५२;
 ३११६१२२ २०२२ ३७. १०१
 १५३ ; ३५. १५५; ३७. १५६
 १२ ; ५०. १५७; ५२. ६११०११२१३३
 ; ५०. १५७; ५२. ६११०११२१३३
 २३२२ २१११११२११३१५१७१८
 ; १५८ ;
 २१२५ ५१८ ५११२१५११६
 ५६. १६०; १६१; ५०. १६२ ;
 १२ १३२२२२२२ ६९.
 ६१. १६५; ६६. १६५ ; ६८.
 १८२१२३ २३३६६६ १०. १६८;
 १६६ ; १६७ ; ७०. १६८;
 ७२. १२१३ ८२. १७१; ११६. १०१११
 १६९; १७१; १७२. १७२
 १९ ; १०९. १७५; १११. १०१२
 १८१९ १७५ ; १३८. १७७; १३९. १७७ ;
 १७७ ; १७७ ; १७७ ; १७७ ;
 ४.१. ८११२११६ ५१६६६६ १३३
 १७८ ; १७८ ; १७८ ;
 १६१७ १९१२३२५ ७१९
 ; २. १८१; १३.
 १७२३ २५ २२२३२२ १९.
 १८२; १५. १८३; १६. १८५; १९.
 १९ १२ ८११७ ३११११
 १८५; १८६; २२. १८७; १८८
 १२१२२०२२ ६; १०१११ १२१३
 ; १८९ ;
 २३ ३३७ १९२० ११२०१
 १९०; २३. १९५; २५. १९५; ३५. १९५
 २३ ११२२ २११३१११८२३
 ; ५२. १९६; १९७
 २७ ३१५१११०१२ ५९. २९;
 ; १९८ ; ५६. १९९;
 ५७. १७१८१२१२३२५ २२
 १९९ ; ५८. २००;
 ५६ १२१९ २ ५१. ५६११
 २०१; ५९. २०१; २०२; ५१. २०२
 ९ २२१५ ११३२१२१२२
 ; ५२. २०३; ६२. २०५
 २३२२ १६१७२२२६ २०७; ६५.
 ; २०६ ; २०७; ६५.
 १६१७७ १११७ २५
 २०७; ७५. २०९; ८२. २०९; ८७.

२२ ३१६१८ १९ १२१३१
 ३५७; ३५८; ४३०.३५९; ३६०
 १०१३१५
 ;
 ८१.१. १८१९२१२२ ६६६ ५६६
 ३६९ ३६२; ३६३
 ११३१७७२०२६२७ १९२०
 ; ३६४; ४.
 २३ ३ २०२१ ११ १५
 ३६४; ३६५; ३६६; ८.३६७; ९.३६७
 १९ ४४
 ; ३६८; १२.३७०; १८.
 १५२१ ११
 ३७२; ३०.३७५; ३५.३७५;
 ५६. १४१९ ३१२१५
 ५६. ३७८; ६८. ३८०; ७०.
 ५१५ १०११२१२५ ३३
 ३८१; ७१. ३८२; ३३३
 ३३३४५६७७१११५१७७१७७२०
 ;
 ७३.३८३; ७४. २१४७७
 ;
 २.१. ११६१७ २१ २३ ५६६
 ३८५; ३८६; २.३८६; ३८७
 १४ ७१२१५१५ २३२४ १
 ; ३. ३८८; ४. ३८८; ३८९;
 १११५२०२२ ४१११०१२१५
 ६. ३८९; ३९०
 १६२५ १२१५७१५२२ १११५
 ; ३९१ ; ३९२
 १९ ७ १४१८ ५१०१२
 ; ३९३; ७. ३९४; ८. ३९५;
 ११.३९६; १६.३९८; १९. २३३१११
 ३९९
 १७ १११३१६१९२१२३
 ; २३.
 १८२२२२ ११ १६२२ १७
 ४०१; ४०२; २५. ४०२; ४०३;
 ३२. २१८ २३ २५ ४०५
 ; ३८. ४०४; ४०. ४०५;
 ४२. ५२२२४ ४०६; ४०७; ४४. ४०७; ४६.
 २१ ४५१९ ११११६ ११
 ४०७; ४०८; ५५. ४०९; ५६. ४१०;
 ५९. ४११; ६२. ४१३; ६९. ४१२; ७२.
 १७२१ १७२४ २३
 ४१२; ८०. ४१४; ८३. ४१६;
 १४ ८४. ८१३; ८६. ४१८; ८८. ४१९;
 ९२. ४१९; १०६. ४२१; १०८. १६२३
 ४२३;
 १३
 ४२३;
 ३. १२. २१४६ १४. १५ २१. १५
 ४२५; १५. ४२६; २१.
 १९ १५१७ ५१८१९ १६१
 ४२७; २९. ४२८; ४२९; ३२. ४२९
 १९ ८१३१ १५१७१७१८२२
 ; ३४. ४३०

२३२४ २ ४३१; ३७. ४३२; ३८. ४३२
 ; ४३३; ३७. ४३३; ३८. ४३३
 २० ; ४१. १११६ ३१८
 ; ४३. ४३५; ४३. ४३५;
 ४५. ४३५; ४३. ४३६; ५५. ४३६; ११५५
 ४३७ ;
 ५६. ३५११०११ ५९. १८९; ४४०
 १६२१ ; ६५. ४४२; ८२. २३२३
 ; ६५. ४४२; ८२. २३२३
 ४६. ८७. ४४२; ८८. ४४३; ११०. १८१
 १९ ; ११२. ४५०;
 ४. १. १३१५१९ २. ४६१ १०१३१
 ४५२ ;
 २१ २ १४१५१५१५ २
 ; ४५४; ३. ४५४; ११०.
 १६११० १३. ४५६; ४५७; १४. ७१५
 ४५६ ; १३. ४५६; ४५७; १४. ७१५
 २३ ; २८. ४६०; ३२. ४६३; ४०. ४६३;
 १४१५ १७
 ४१. ४६३; ४२. ४६३.
 भवति १. १. २५५; २५६; २५८.
 भवतः १७ २२; २५; १. १. १. ४५;
 ३. ४६; ४. ५६; ५. ५३; ७. ५७; १५.
 ७९; २०. ७२; ४६. ११२; ५०. १२०;
 ६१. १५९; ६७. १७७; २. ३७. २१०; ४.
 २. ३०४; ३०५; ३०६; ३०७; ३१०;
 १. १४२०२१२२२२२६२७ १४
 ३. ३१२
 १५१७७२२ ; २३. १३१५ ६०. ३४२;
 ९०. ३४८; ९३. ३४८; १०८. १६३;
 १२१३ ३५४;
 २. १. ३६२; ४. ३७८; ५५. ३९७;
 २. २५. १०११० ३०. ४३५; ३६. ४३८;
 ३. ५. ४४५; १२. ४४५; ४६. ४६५; ४. ४९.
 १३ १०११९
 ४८६; ७०. ४९४;
 ३. १. १०. १२१ २. १०२. ११३; ११८.
 ४५ १२१; १२२; १२४. १२६; १३७; १२९
 १३२०२२ ; ३. १५. १२३; १२६. १५६
 २२ ; १५६. १६५; ४. २. १७६;
 ४. १. १. १३; ३. २००; १०. २०४;

१५.२०८; १८.२१०; ७८.२२९; २३२;
 ८७.२३८; १५.३५२; ११४. ३।६।११२
 २.९.२७४; १००.२६२; १०४.२९३;
 २।८ ११ ११ ११
 २९५; २९६; २९८; ३.२. १०।१०।११।
 १५।१६ ;

५.१.२.३३७; ११८.३६५; ११९.
 ३६७; २.२७.३७५; १३५.४०१; ३.५.
 १७ १७।१७।१७।१८
 ४०३; १४. ४०५ . ; ५५.४१५;
 ६०. १५।२० ;

६.१.१. १०।१० ; ५।८ ; ३.१३।१६।
 १९ ; ५.१० ; ११; ८.१०; १३; १२.
 ५।८।१० ; ८.५६; ५७; ५९; ८५.६०;
 ९१.७२; १०८.११ ; १६२.१०३; २.
 १३९. १५।२१।२२ ; ३.५. १६.१६१; ४.१.
 २।३ ७।१४
 १७९; २२. १८८; ४८.२००; ६२.२०५;
 १४८. १०।१२ ;

७.१.१. २।४।१०।१३।१३ ; १०२.
 २।६ ५
 २७७; २.३५.२९१; ९८.३०६; १०१.
 ३।५ ४
 ३०९; ३.३.३१८;

८.१.१. १८।२२ ; ३६२; ४.३६४; ९.
 ३६७; १२. ३।१०।१२।१२।२५ ; २।४।६।
 १।१३ ; ७०.३८१; ७१. ४।१०।१४।१५ ; ३.
 ३७.४३२; ५८.४३९; ६५.४.३; ८२.
 ४४२; ८७.४६६; ४.२.४५३; १४.४५७;
 १६. १७।२०।२१ १५
 १६. ४५८; ४७.४६४.

भवन्ति १; ३; २५ ४ १२ २४
 १३ १९ २५ २६ २३।२३ १९ १८
 २०; २३; २५; २६; २३; १९; १८;
 १.१.१.१.३७; २।८ १४ ११ ३. १३।
 १४।१६ २७ १३ ५.५५ ७.५७ ४।९
 १२।१४ ११. ६।१०।२३ ६७; १२. १३।
 ६१ ; ११. ६६ ; ६७; १२. १३।

१४ ; २०.७३; ७४ ; २३.८०; ८१; २७.
 ६।१७।२४ २।६।१२ २६ २।२३
 ८६ ; ८७ ; ८६; ८९ ; ३०.
 १२।१३ १।२ २२ १०।११
 ६२ ; ४४.१०३; १०५; १०७;
 १०८; १०९; ४५.११२; ४७.११६; ४९.
 २७ १३।२६ १।२।४।६।८।१२।१४।
 ११९; ५०. १३।२० ; १२१

२३।२७ ; १३०; ५१.१२६; ५६.१३३;
 १।१२ ; ५४.११३; १२३; २१।२१
 १४०; ५४.११३; १२३; ५८. १५४;
 ६१. १२।१८ ; ६२.१६३; १६४; ६३.
 १६७; ६५.१६९; ६७.१७९; १७२; ७२.
 १६६ १६।१७।१८।१९ ; ७४. १६
 १८२; १८४ ;

२.१.१.१. ११ ; २२.२०१; २८. १।२३
 ३३.२१०; ४१. १०।१२ ; ४५. १६।
 १८ १।२२ १३।१४
 ; २२०; ५१. २२७; ५२.
 २२१; ५९.२३०; ६४. २३६; २४४;
 ७।१४ ११।२० ५ १०
 २४५; २४६; ६९.२५०; ७२.२५१;

३.१.२.१. २० ११।२८ ५।१३
 ११.२७३; २५५; २५६; २५७;
 ११.२७३; १२.२७४; २७. २।३।३।
 ४ ; ६७.२५२; ४.१.२६६; २. २३।२४
 ३०६; ३०८; ३.३१३; ९.३९५; १३.
 २१।२२।२३।२४ ११।२२ ५१.
 ३१६ ; २९. ३२९; ५१.
 १६ ५।८।१२।१५।१७ २
 ३३३; ३३५ ; ३३६; ५२.

५।८ १५. ३२१; ६०.३४२; १०१.
 ३५०;
 ७.१.१. ३५३; ४.३७८; ४१.३९१;
 ५५.३९७; ५७. १५।१६ ५८.४००; ६०.
 ८।१० २१।२२ ३ २.३.४०८;
 १०१; ६९. ४०२; ४०३; २.३.४०८;
 ६. १४।२० ; २४.४२२; ४२३; १२।२७
 ४२६; २९. १०।१६ ४३२; ४३४;
 १८।१९ १५ १४।१५ ५.
 ३.१. ४३९; ४४१; ३. ४४४; ५.
 ४४५; ९.४४७; १९.४४२; २८.४५६

५।८ १५. ३२१; ६०.३४२; १०१.
 ३५०;
 ७.१.१. ३५३; ४.३७८; ४१.३९१;
 ५५.३९७; ५७. १५।१६ ५८.४००; ६०.
 ८।१० २१।२२ ३ २.३.४०८;
 १०१; ६९. ४०२; ४०३; २.३.४०८;
 ६. १४।२० ; २४.४२२; ४२३; १२।२७
 ४२६; २९. १०।१६ ४३२; ४३४;
 १८।१९ १५ १४।१५ ५.
 ३.१. ४३९; ४४१; ३. ४४४; ५.
 ४४५; ९.४४७; १९.४४२; २८.४५६

५।८ १५. ३२१; ६०.३४२; १०१.
 ३५०;
 ७.१.१. ३५३; ४.३७८; ४१.३९१;
 ५५.३९७; ५७. १५।१६ ५८.४००; ६०.
 ८।१० २१।२२ ३ २.३.४०८;
 १०१; ६९. ४०२; ४०३; २.३.४०८;
 ६. १४।२० ; २४.४२२; ४२३; १२।२७
 ४२६; २९. १०।१६ ४३२; ४३४;
 १८।१९ १५ १४।१५ ५.
 ३.१. ४३९; ४४१; ३. ४४४; ५.
 ४४५; ९.४४७; १९.४४२; २८.४५६

५।८ १५. ३२१; ६०.३४२; १०१.
 ३५०;
 ७.१.१. ३५३; ४.३७८; ४१.३९१;
 ५५.३९७; ५७. १५।१६ ५८.४००; ६०.
 ८।१० २१।२२ ३ २.३.४०८;
 १०१; ६९. ४०२; ४०३; २.३.४०८;
 ६. १४।२० ; २४.४२२; ४२३; १२।२७
 ४२६; २९. १०।१६ ४३२; ४३४;
 १८।१९ १५ १४।१५ ५.
 ३.१. ४३९; ४४१; ३. ४४४; ५.
 ४४५; ९.४४७; १९.४४२; २८.४५६

५।८ १५. ३२१; ६०.३४२; १०१.
 ३५०;
 ७.१.१. ३५३; ४.३७८; ४१.३९१;
 ५५.३९७; ५७. १५।१६ ५८.४००; ६०.
 ८।१० २१।२२ ३ २.३.४०८;
 १०१; ६९. ४०२; ४०३; २.३.४०८;
 ६. १४।२० ; २४.४२२; ४२३; १२।२७
 ४२६; २९. १०।१६ ४३२; ४३४;
 १८।१९ १५ १४।१५ ५.
 ३.१. ४३९; ४४१; ३. ४४४; ५.
 ४४५; ९.४४७; १९.४४२; २८.४५६

३२. १४१५; ४६. १०११; ५०. ४६४;
 ५४. ४६४; ४३. ४६३; ३२. ४६१; ६२.
 ४६२; ४०. ४६५; ८५. १०१११२२; ५००;
 ५०१; ५०२;

३. ११; ३. १८; ७।१२।१३।
 १४।१५।१६।२०।२३; ७. १४; ८. १६;
 १६; १२. २१; १३; २६. १०१२३; ३०;
 २७. ३८; ३०. ३६; ३२. ४२; ३३. ४३;
 ४३. २।१६।२७; ४४. ५१; ६७. १७।१८।
 २०।२१ २४ ६।१०।१२।१५।१६।२०।
 ; ५१;

२४; ८५. १६; ८७. ६८; ११. ७२; ७३;
 १३. ७३; १०५. १६; १०७. ८५; १२२.
 ८६; १३१. १०; २. ४. १०; ८. १. १३;
 ११५. १४२३; १२३. १६३; १४६. १३३;
 १५०. १३४; १७८. १३६; ३. ३. १३५;
 १०. १४१; ११. १२।१६।१९; १२. १४२;

१३. १४२; १९. १४५; १२६. १३१७
 १३१. १५८; ४. २. १६९; ९. १७१; २६.
 १७५; ६७. १७७; १७६; ६९. १८७;
 ८२. १८३; १८४; ८५. १८४; १०३.
 २०।२३
 १८६;

४. १. १. १८९; १९०; १९५; ३. १९८
 २४; १९६; २०६; ३९. २१६; ६०. २२५;
 ७८. २३१; ८५. १०।१५; ८९. २४१; ९३.
 २४५; १६३. २६५; १६८. २६९; १७०.
 १६।२०; २. ३. २७२; ३४. १२।१३।१६।
 १९; २७७; ६६. २१०; १२. २४२. ५१;
 १५५. ३२५; १५६. २०।२१।२२।२४;
 ३२६;

५. १. १. ३४२; २३. ३४७; ५९. ७।७।
 ८; ११९. ३।४; १०।२६; १२१. ३७१; २.

४. १९।१९; २८. ११।२०; ३७. ३७८; ४९.
 ३८४; ५१. ३८४; ९४. ५।५।५; ३९२;
 : ११; ३९३; १७. ३९६; ३. २. ४०३; ५.
 १०।१३; ४२. ४१०; ५५. २४।२७; ५।६;
 ५७. ४१७; ६७. ४१९; ६८. ४२२; ७२.
 १०।१३।१५; ४२३; ७४. ४२४; ४. १०।१३;
 ६९. ४३८; १५४. ४३३;

६. १. २. ७; ६. ६।११।१६; ९. ११; १२.
 २२; १८; १३. २६; १३; ३७. ३७; ४५.
 १६; ६५. ४५; ६९. ४६; ७१. ५०; ७८.
 ५४; ८७. २७; ११. ७।१२।२३; ७६; ७३;
 १३८. ९६; ९७; १६२. १०३; १६८. १०६;

१७६. १०८; १९२. ११४; ३. १४. १३६;
 १९६. १७४; ४. १. १७९; १९. ५८६; ३४.
 १९८; ८२. २०७; १०१. २१४; १०४.
 २१३; १२०. २१८; १२३. २२०; १३०.
 १।१४।१८।१९।२२।२५ ३।६।८।११।१४
 २२१;

१४२. २२१; १६३. २३३; १७२. २३४;
 ७. १. १. २३६; २. २४०; ४।६।११।१८;
 २३. २४६; २६. ११।१६।१७; २७. २५०;
 ३३. २५२; ३७. २५५; ३९. २५६; ४०.
 २५७; ५०. २५८; ७२. २६२; ९६. २७४;
 २. ८. २२१; १०. २८५; २६. २८९; ९८.
 ३११; १०६. ३३१; ४. ९. ६।९।१४
 ३५७; ४५. ३५२;

८. १. १. ३६१; १८. ३७२; २७. ३७४;
 २. १. १८।१९ ३. ३।८; १५. १९।२०;
 १६. ३९८; ४०. ११।१२ ४. ४०८; ३. १.
 ४२४; ५८. ४३९; ४. १. ४५२; २. ४५३;
 ४८. ४६५.

४८. ४६५.

१२ ; १४.१००; १६.१००; ५२.५०४;

५३.१०४; ५७.१०६; ६०.१०७; ७७.

१०९; ८०.१०९; ८३.११०; ८४.१११;

१०२. १६।२२; १०७. १।८।८; १०८.

११६; १०९.११७; १२४. २१।२३; १२७;

१२७. ५।१८; १३।१९; १३९.१३२; १४६.

१३३; १५०.१३४; १५८.१३४; १७८.

१३३; २।९।३; १८८.१३७;

३।१४।१७।२० ; १०. ११।१७।

१७।१७ ; १४१; १२.१४३; १४३; १५.

१६।२१ ; १९.१४५; १८.१५२; १०७.

१५४; १३३. ११।२६; १६१; १३५.

१६१; १३६. १।१२; १४५. १।४; १६१.

१६६; .

४.१.१६८; २. १।४।२।०।२६ ; १७०;

४. १७।१९ ; ५. १७०; ९. १७१ ;

२६. १३।१४।१८।१९।२३।२४ ; १७५।

१२।१३।१७।१८ ; ४१.१७६; ६७.१७७;

६९. ७।३।१४।१६।२८ ; १३१; ७७.

१९।२० ; ७९.१२२; ८२. १७।२१ ; १८४;

८५.१८४; ८९.१८५; ११०.१८७;

४.१.१.१९०; ११।१२।१४।२४ ; १।९२

११।१७ ; १५. १३।२१ ; ५। १६।१८।

१४।२० ; ६.२.०१; १।५।७।१७ ; १०.

२०३; १३.२.०४; १४. २.०६ ; २.०७;

१७.२.०९; २२.२.१७; ३४.२.१८; ४८.

१७।१९।२४ ; ५०.२.२१; ५४. १.२।१६ ;

७८.२.३०; ११।१४ ; २.३.२; ८२. ६।११ ;

८३.२.३५; ८७.२.३६; ८८.२।४ ; ८९.

२४०; १२।१७।२।०।२५ ; २।७।११।१२ ;

९०.२.३३; ९२.२.४१ ; ९३. १०।१२।१६।

२।०।२२ ; १२।१४।१६।१७।२४ ; १८.

१७. १३।१४ ; ११२. १।१३।१७ ; १२८.

२५३; २५४; ११२. २५५ ; १२८.

२५६; १५३.२.६२; १६३. २.६६; १६५.

२.६८; १६८.२.६८; २.६९;

२.१.२.७१; ४.२.७२; १३.२.७५; ३६.

२.७८; ३८.२.७९; ५२.२.८३; ६०.२.८३

१९।२१ ; ६३.२.८४; ६६.२.८५; २.८६;

९६. २.९१ ; १००. २.९२; १३०.

३००; १३३.३.००;

३.२.४. ६।१०।१५।२२।२५ ; २५.३.०७;

३.४.३.०८; ३.९. ३.०८; ४.८. ३.०९; ६.६.

३.१.१; ३.१.२; १२०. ३.१.१ ; १३१.

१.८।१९ ; ३.२.०; १३२.३.२; १५५.३.२ ; ३.२५

१३ ;

४.३.०.३३१; ५.९.३.३२; १०८.३.५४;

५.१.२. १.१।१५ ; १.४। १.५।१७।१७ ;

९.३.३.१; १३.३.३.२; १९.३.३.३; ३.४;

२३.३.३.६; ३.४.७; २८. १.८।२.०।२१ ; ५.८.

३.५.४; ५.९. ३.५.७; ७.६.३.५.७; ८०.३.५.९;

९.४.३.६०; १.१.०.३.६५; ३.६.७ ;

४।४ ; १२०.३.६९; १२२.३.७०; १२५.

३.७.१;

२.१.२.३.७.३; ४.४.३.६०; ४.८. ८।१.६।

१.८ ; ७.९.३.८.८; ९.४.३.९.१; ३.९.२; ३.९.३;

१.१.५. १.०।१.१ ; १.१.८.३.९.३; ३.९.१; १.२.२.

४.०.०; १.२.५.४.०.०; १.३.५.४.०.१;

३.५. १.१।१.५।२.२ ; १.८.४.०.६; ४.८.

४.१.१; ५.५. १.१.२. १.१.२.०।२.३ ; १.१.१।

१.७।२.७ ; ४.१.६; ५.८.४.१.७; ६.०.१.१.८;

६६.२१२२; ६७.२२०; ६८.२०१२२;
 ८१२१; ४२२; ७४.४२२; ९९.४२९;
 ४.५.४३१; ७.४३१; १९.४३३;
 ५०.४३७; ५७.४३७; ६८.४३८; ८८.
 ४३१;
 ६.१.१.१; ३; १८१९६; २.४;
 १११९१२१२२; ४.१७; ५.९; ३९१
 १०११७२४; ६.११; ९.१६; १८.७९१
 ११; १३.२०; ५१६१११२१९६; ३०.
 १३; ३२.२२; ३७.१२२४२५; ४६१
 १२१३; ३३; ४५.३४२०; ३५;
 ३६; ३७; ६१.४१; ६४.१०१२१
 २३; ६५.४५१३; ६७.४५; ६८.
 ४६; ६९.४८; ७०.४९; ७१.
 १०; ७२.५१; ७७.५२; ५३; ७९.
 १०; ८०.५५; ८४.५६; ८५.५१२१५
 ६१५; ६२; ८७.११३१४; ८९.
 ६३; ९३.७६; ९६.७६; १०२.७६;
 १७१८; १०३.८१; १०८.१११८२०;
 १५; ११३.८५; १२३.९१३१९६; १२५.
 १३; १२६.८४; १२७.८१०; १३१.१७
 १३५.२११९; १४५.१५; १५८.१२१
 २४ १११९६; १६१.१०२; १६२.१०३
 १११२२; १६६.१०४; १६७.१०५;
 १०६; १७२.१०७; १७७.१५१७
 १८५.११०; १८६.११३; १९२.७१७७
 २१; ११५; ११८;
 ७८१११ १०११११२११४१४१
 २.१.१२१;
 १७; २.१२३; ११.९१८; ३९.१२५;
 ४९.१२७; ५२.१२९; ८०.१३१;
 १०६.१३३; १३९.१३५; १३६;

१७५.१७२०;
 १७५.१३७;
 ३८.११३; ९.६१३; १४.१४६;
 २५.११८; ३४.११३; ४०.१५७; ४६.
 १६०; ५०.१६२; ६६.१६५; ६८.१६६;
 १६७; ७३.१६९; ७४.१६५; ७६.
 १७०; ७८.१७१; ९३.११६.१७२; १११.
 १७५; ११२.१७५; १७६; १२४.१८१९६;
 ४.१.१८०; २.१८१; ३.१३१९१२३
 १३.१८२; १८३; १४.१८६; १९.१८५
 १३१११९६१२३ १७; १८६; २२.१९१
 २१ ३१७७१७ ३१६७१९
 ; १९२; १९३; २३.
 ४८ १७१८१२३ १८२०१
 १९४; ३४.१९५; ४२.१९७
 २७ २; ११२; १४
 ; १९८; ४६.१९९; ४८.२००;
 ४.१२१६१७७१२३ ५१.२०२; ५७.
 १३११५ १५ ७१२२ १५
 २०४; ६२.२०५; २०६; ६४.२०७;
 ६६.२०८; ७४.१०१११२ १३
 २१०; १०१.२१७; १०४.१६१८
 १०६.२१५; ११०.२१६; २१७; १११.
 २१७; १२०.२१८; १२१.२१९; १२३.
 २२०; १३१.२२३; १३२.२२३; १४२.
 ११०१११ १४ १४३.२२५ १४९.२२८;
 १५४.२२९; १६०.२३०; १६१.२३१
 २० १६३.११२१२१ १७१.२३३;
 १७४.२३४;
 ७.१.१.२३७; ३.२३२; ६.
 २३३; ११२; ९.१४१६१९१२०;
 ११.२३५; १२.२३७; २१.२३७;
 २६; २७.७१७ ३०.२५२; ३३.२५२
 २४; ३४.२५४; ३७.२५५; २५६; ४०.
 २५७; १०.२५७; २५८; ५४.६१८१२०१
 २५९

अभूवन् १.१.६३.१६८; ३.१.४३.५०
१३; ४.११०.१६७.

मा भूत् १११२०१२० १५१७१८
१५१२७ १ ५ १२ १० ३८ ३
२५; २५; २६; २६; ३३; ३४; ३५;

१.१.३. १३१२३१२५ १३१९६ २११६१
८१९६; ४.२१२० ५.५१; ६.५६;

७.११७ १२ १६ १० ११२
७.५७; ५६; ९.६२; ६३; १०.६५; ११.

१३ १४.७०; १९. १०१११ २५
६६; १४.७०; १९. १०१११ २५
८७; २८. ८११२११ २४; २९.९१; ३४.

९७; ३५.९३; ३६.९३; ३८.९६; ३९.
९६; ९७; ९९; ४४.९०६; ४६.११७

४७.११७; १११६; ४८.११७; ५०.१२१;
१२३; ५१.१२६; ५६.१३३; १३४; १३८;

१३९; ५७.१३३; ५८.१३४; ५९.१५६;
६०.१७८; ६१.१५६; १६३; ६२.३६१

१११३ १८ १२१३ ११२१५
; १६२; १६५; ६३. १६६

८ १७१९ ३५७ १०१७
; १६७; ६५. १७१; ६७. १७२;

१७५; ६८. १७६; ७२.१७३; १७६; १८८
१७

२.९. १७१८ १४ ११११५
१९५; १९६; ११०. १९८;

१७. २०१२१२१२५ १२१११२३
१९८; १८. १९९;

६११४ २००; २७.२०४; २८. १०११२
२०६;

४१. ५१२१ ४४.२१६; ४५.२१७;
४७.२१८; ४८.२१९; ५१.२२३; २३८;

४.१.३००; ३०८; २.३१०; ३.३१३;
१११२०१२१२३१२४२५१२६
३१४; १३.३१७;

१५.३१६; १७.३१९; ५६.३४०; ६०.
१११२११३११६ ३५१६१८
३४२; ३४३; ६१.३४३;

६२.३४४; ७४.३४९; ३४५; ८०.३४५;
८४.३४६; ११०.३५७; ३५८;

२.१.१.३६९; ३६७; ३७४; २.
६११२ २५ २२
३७६; ४.३७७; १०.३७८; ३८०; १७.

३८१; ३२.३८६; ३६.३८८; ४३.३९३;
४८.३९२; ५१.३९५; १०११५
३९८; ५९.४००; ६०.४००; ४०१

१४; ६९.४०२; ४०४; ७१.४०६;
७२.४०६;

२.५.४१०; ८.४१३; १०.४१६; १९.
४१८; २०.४२१; २४. १७१९९; २५.४२६;

२६; २८.४२९; २७.४३०; २९.४३६;
३०.४३५;

३.४.४४५; ६.४४६; १२.४४८; १६.
४५०; १७.४५१; ३०.४५६; ४६.४६१;

५४.४६५; ६५.४६६; ५६.११३१८
४६६; ७१.४७०;

४.१.४७३; २.४७५; ७.४७७; ९.
४७९; १२.४७६; १९. १३१११७१२०
४७७;

४७८; ३२.४८१; ६२.४९०; ४९१;
४९२; ६७.४९४; ७०.४९५; ७७.४९५;

८३.४९६;

३.१.२. १५११५१६१७६ १३१२१
४१६१७१९ २१२ ९१४ ५१११२
; ७. १२८; ९६; १७;

१९; ११. १४२४ १३.२८; १५.२५; १८.
२६; २१.२८; २२.२९; २६; २६.३३;

मा भुवन् २३; १-१-१-१५; ६१-१५९;
 ६३-१६६; २-३-१-४०; ३-१-७-६५;
 ९१-७५; ९३-७३; ३-१९-११५; ४-
 १६९; ५६-१६६; ४:६७. १११३७१४
 १५१९८२०२३; ४-१-१-२४६७; २-
 ६२-३१७; ३-२५-३०६; ५-२-९५-३६९;
 ६-१-८७-६६६; ८-१-१८-३७३.

मां भूम २; ३; ३०.

अभविष्यत् ३-२-८-११११.

माव्यते १-१-८-१८२२; ३८-२३;
 ९५; ६०-३५८; ३-१-२५७.

माव्यते १-२-१-१६९; ३-२-१०२-
 ११३.

माव्यन्ते १-१-१-३७; २००८; २३-
 ८५; ४५-११२; ३-१-२५७; १२-२७६;
 २७२; ६-१-५०-३९.

योभवीति ७-३-८-१५७; ४-६५-
 ३५५.

अवभूषत ३-१-८७-७५.

अनुभवति १-३-६७-१५१६; ३-१-८७-
 २१२२; ५-१-९-३००; २-१०-३७३.

अनुभवतु ३-३-१६१-१६६.

अभिभवति (पा. शा.) ३-१-१२-२२;
 २३.

पराचभूवः ७; ११.

पराभविष्यति ३-३-१५६-१६५.

पराभवेत् ३-३-१५६-१६६.

प्रभवति १-४-३१-३३०; २-३-१६-
 ४५०; १-३-८-३१३.

प्रादुर्भवन्ति १-४-३०-३३६; २-३-५०-
 ४६६; ५-१-११९-३६६.

प्रादुर्भाव्यते १-१-३-२६; २-२८-२०५.

संभवति ४-३-४२-५०९.

संभवन्ति ३-१-१-१.

संभावयते ३-१-२६-३५; ३६.

संभावयेव ३-१-२६-३६.

भू (आदे.) १-१-४९-११६.

भू १-३-१०-२७०; ७-३-८८-३३९.

भू १-१-५६-१३१; ३-१-४०-४७.

भू १-४-६१-३१३; ३-१-४०-७११७१
 १६१२१२४; ३-१-८-५३२; ४-१-१६६;
 ८-३-८७-१३१७; ४-३-२-४६१.

भूआदि १-३-१-२५३.

भूकाम्यति २-४-११४-१६१.

भूगुण ६-४-२२-१६३.

भूगुण ६-४-२२-१६५.

भूत १-१-२६-२०; ३-१-४०-४६; २-८-४-
 २३११६१२०; १०२-७८१११२१
 १६६; ३-१-४०-१६३; १६७-१६६; ४-१-
 ३-१६९; ५-१-५८-८१६१७.

भूत १३; १-३-१-१६२०; ३-१-२६-११११२;
 २-८-४-१११; ११०-११६; १२३-७८११९
 १२७-१२९; ३-३-१७१७१२०; ५-२-
 ९४-६१५.

भूतकाल १-२-४-१६३; ३-१-४०-६६; २-
 ८-१११; १०२-११९; ३-१०-११२१
 ४-१-१५१; ५-३-६७-४२०.

भूतकालता ३-२-८-१११; १०२-११६.

भूतकाललक्षण ५-३-६७-४२०.

भूतकाललक्षणत्व ५-३-६७-४२०

भूतकालसामान्य ३-२-११०-११८; ३-१३२-२४ १५८.

भूतनिवृत्त्यर्थ ३-२-८४-१११.

भूतपूर्व १-१-२९-२३१२३; १२; ५६-१०३७१ १८१८; ५११५; १३९; ४-११०-३५७; ६-१-१७७-१०९; ३-६६-१६५; ४-३-१२९; ७-१-९-२४४; २-६७-३००; ३-८३-३३५ १३१४; ११३-३४२.

भूतपूर्वगति १-१-२०-१०१११; ५६-१३९; ६-१-१७७-१०९; ३-६६-१६५; ४-३-१२९; १४-२-१२३; ७-२-३७-२९६; ६७-३००; ३-८३-३३५.

भूतपूर्वमात्र ३-१-९७-८६; ६-४-२२-१८८; ११०-२५७.

भूतप्रकृति ६-३-४६-१६०.

भूतमात्र ३-२-११८-३११५.

भूतवत् ३-३-१३२-१५८.

भूतशब्द ६-३-४६-१०११.

भूता ३-२-८४-१११; १२३-१२३.

भूतादि ४-१-३-१६९; ५-३-७४-४२६.

भूताधिकार ३-२-८४-१११.

भूति ३-२-८४-१११; ३-१८-१४४.

भूतेशब्द ३-२-८४-१११.

भूत्वा (अ.) १-१-५६-१३७; २-३२-२०६; ३-१-२५४; ४-३-३१५; २-१-१-३६६; ३६८; ३-१-४-४२; ३-३-१२७-१५७; १३७-१६२; १४१-१६३; ४-३-४-३०३; १४३-३२४; ५-१-३१-३४६; ८-४-३५२; ३-२०-४०६; ३५-४०९; ६-१-८४-५८; ८-२-४८-४०८.

°भूप्रतिबोधार्थ ३-१-४०-१७.

भूभाव ६-४-२२-१६३; ११०-६१६; ७-४-१-११०१३३१४.

भूमन् १-१-४९-११९; ४-१-८९-१७१११२१; ५-२-९४-३९३; ६-४-२२-१६३.

भूमन्° ५-२-९४-३९३.

भूमादि ५-२-९४-३९३.

भूमादिग्रहण ५-२-९४-३९३.

भूमादियुक्त ५-२-९४-३९३.

भूमि ३-१-७८-६१; ४-४-२०-३३०; ६-१-९३-७५; ३-१-१४४.

भूमिपाश ६-३-९-१४४.

भूमिवासिग्रहण १-१-८-१२१३६०.

भूमिवासिन् १-१-८-१०११६०.

भूयस् (अ.) ३; २१; १-१-१-३२; ५-५४; ५-५५; ३-१-२५८; २-१-१-३६६; २-६-४१३; ३-१-३१-४०; २-११८-१२१; ५-३-५५-४१५; ७-४-५७-३५१.

भूयस् (सा. श.) २२२३ ७८ ८१० ११; १-१-३९-६९; ४-७-११७; ४-८-१३८; ६९-१७७; २-६८-२४७; ३-११-२७२; २-४-४९-४६६; ३-१-३-११; ८३-६५; ४-१-१०-११५; ३-१-१८; ५-२-४७-३८१; ३६२; ६-१-१३-२३; ४-२२-१६३; ७-१-७२-१७२२ ८१२०१२ ६३; ८-२-२३-४०१.

भूयसी १-१-४८-११८.

भूयिष्ठ ३२; १-१-२०-३३; ४-४-१०५; ६२-१६३; ४-१-३०४; ३-१-४३-५०; ६-१-६-११६.

भूरिदावत्तर ८-२-१७-३१५.

भूरिदावन् ८-२-१७-३१५.

भूवादि (ग.) १-३-१-२५७.

भेदभात्र ५.१.१९. १८१९; ३५५.

भेदाधिष्ठाना १.१.९.६२.

भेदिका २.२.६५. ३६८; ३.१.२६. ६१८.

भेरी (वा. वि.) १.१.७०. १२१.

भेर्याघात १.१.७०. १८१०.

भेषजी ६.१.९. ११५; ८.२.२५. १३११३.

भैक्ष १.२.६५. २३८.

भैमरथी ४.३.८७. ३१३.

भैमसेन्य (मा. वि.) ४.१.११५. २५५.

भोःशब्द ८.३.१. ५२५.

भोक्तव्य १.१.५१. १२७; ८.४.२. ५५७.

भोक्तव्या १.१.५५. २३१२५२६.

भोक्तुकाम ६.१.१५५. ९६.

भोक्तुम् (अ.) ३.१.९५. २०१५२६; ४.२.१. १७२; २६. ५१७५; ५.४.१९. १९११६१. २०१२०१२०. ६१७७७८८.

भोक्तुमनस् ६.१.१५५. ९५.

भोक्तु ३.४.२१. १७२.

भोग ५.१.९. ३५७; ८.२.५८. ५११.

भोगवत् ५.१.९. ११११३.

भोगवतीतरा ७.१.१. १२११२.

भोगवतीतरा ७.१.१. २१२.

भोगशब्द ५.१.९. ११११६.

भोगीनि ५.१.९. ३३९.

भोगीनिर् (प्र.) ५.१.९. ३५६.

भोजक २.३.७०. ५७०.

भोजद्विहित ६.३.७०. १६३.

भोजन ३.१.५५. २६६; ५.१.१६. ३२१; ११९. ३६६.

भोजनविशेष १.२.९. १६६; ६.१.१२७. २१.

भोजनसदृश ६.२.११. १२५.

भोजनादि ३.३.१३३. १६०; ५.१.१९. २१२२१. २५२६.

भोजपुत्री ६.३.७०. १६३.

भोजिन् ३.२.८०. १०९.

भोज्य ७.३.६९. ३३३.

भोज्या ७.३.६९. ३३३.

भोभगोअघो अपूर्वस्थं योशि (पां. सू.) ८. ३.१७. ५३०.

भोस् (अ.) ३; १९; २२; १.१.१. २२; ३; ४८. ११७; ३.६०. २६५; ४.२३. ६१७; २.१.१. ३६८; २.२.५. ५२०; २५. ५२६; २८. ५२६; ४. ५६. ५२६; ३.१.२६. ३३; ८७. ६७; ५. २. ९५. ३१२; ३. २८. ५२; ६. १. ५०. ३६; ७७. १९१११११११२५. २५२५२५; ३. १०. १५५; ३५. १५३; ६८. १६६; ७. १. १. २३१; ३. १५. ३२०; ७१. ३३३; ८. १. १. ३६३; ८. ३६७; ५५. ३७; ७२. ३६२; ३६३; २. ८३. १११११. १३१७७१८१८१८१८१८१२१. २२. २२. १०८. १७१७७७२२२२२२३; ३. १. ६१८.

भोस् (अ.) ८. २. ८३. ५१७.

भोक्ष्य ८. १. १८. ३७२.

भोग ७. ३. १. ३१७.

भोगशब्द ५. १. ९. ११११६.

भोगोत्तरपद ५. १. ९. ३३९; ३५०.

भोजि ६. ३. ७०. १६३.

भोजम् (अ.) २. २. ८०. १०९; ८. १. १. ३६६.

औण ६.४.१७४.२३९; ७.२.११४.३१३;
३.३२.३२२.

औणहत्य ६.४.१७४.१११३; ७.२.११४.
३१३.

भ्रधीन ५.४.७.४११.

भ्रथ १.४.१३.३१७; २.१.३६.३२९; ६.४.१
१६०.

भ्रादि (ग.) १.३.१.२५३; २५८.

भेध १.३.१.२५३.

म १-१-१२-६९; ७०; ३९-९७; ६-४-२२.
२५१२५
१८९.

म १-१-१२-६८; १३१३३; ६९; ७०; ७-२-८-२८३.

म (पा. श.) १-३-९-२६५; ७-२-९८-३०५;
३०७.

मं० १-१-२०-७३.

मैकत्पितृ १-१-२९-९१.

मकत्पितृक १-१-२९-९१.

मकन्दिक्का (मा. वि.) ४-१-११४-२५६.

मकार ३५; १-१-१२-६९; ५६-१५१; ३-४-२६३; २-४-३२-४८९; ५-६-५-४०३; ६-१-६९-४८; ७-१-४०-६१७११११; ५-४-५१२५१२५१२.

मकारलोप ८-१-६९-३८०.

मकारवचन २-४-३२-४८९; ७-१-४०-२५७.

मकारवचनसामर्थ्य ५-३-५-४०३; ७-१-४०-२५७.

मकारादेश ७-१-४०-२५७.

मकारान्त ४-३-२३-२०४.

मकारान्तत्व १-४-७-३३०; ३३५; ३-४-२६-१७७; ४-३-२०-३०३.

माक्षिका (प्रा.) ४-३-११६-३१६.

माक्षिकादि ४-३-११६-३१६.

मगध (दे.) १६; २-१-२-३७५.

मगधक (दे.) १-१-४-५१; ५२.

मग्न १-१-४०-११५.

मग्नवत् १-१-४०-११५.

मघञ् १-२-३७-२११; ५-२-१०९-३९७; ६-१-८-१३; ४-२-२-५८५; २१-२-११-१६३; १२८-११११२; १३३-११११११५.

मघञ् ६-४-२२-११२.

मघवन्शब्द ४-१-७-२०३; ६-४-२२-१६९; १६३.

मघा (ज्य.) २-३-४६-४६०; ३-१-२६-३५; ४-२-३-२७२.

मघोनी ४-१-७-२०३.

मङ्गव्य १-१-४०-११५; ६-१-१३-२३.

मङ्गुम (अ.) १-१-७-५६; ४०-११५.

मङ्गु १-१-७-५६; ४०-११५; ६-१-१३-२३.

मङ्गलमध्य १-३-१-२५३.

मङ्गलयुक्त १-३-१-२५३.

मङ्गलवचन ५-४-४२-४३६.

मङ्गलादे १-३-१-२५३.

मङ्गलान्त १-३-१-२५३.

मङ्गलार्थ २८-१११६; १-१-१-६१७; ३-१-२५३.

मञ्च (गृहो.) ४-१-४८-२१६.

मञ्चक (गृहो.) १-१-१-१७; ४-१-३-२०१.

मञ्जक १-१-१-१७; ४-१-३-२०१.

मन् (म.) ४-१-३६-२१२.

मन्मथायति ८-१-१२-३७०.

मन्त्र ४-१-१२-२३३.

मडादि ५.२.१९.३८३.

मण^० (प्र.) ४.१.६०.३१२३.

मणि १.१.२७.८१३; ६.१.११५.८६; ७.३.८.३१५.

मणि^० ५.२.१०९.३१३.

मणि^० ४.१.५५.२३४.

मणिपुच्छी ४.१.५५.२३४.

मणिरूप्य ४.२.१०४.२१३.

मणिरूप्यक ४.२.१०४.२१३.

मणिव ५.२.१०९.३१३.

मण्ड (धा.)

मण्डयते ३.१.८७.७०.

अममण्डत ३.१.८७.७०.

मण्डल ३.

मण्डलचक्र ५.१.२.३३८.

मण्डु (वा.) ३.१.२.२५; १७.

मण्डूक (प्रा.) १.१.३.४४; २.३.३२.४५७;

४.३.४.४८३; ५.२.४.३७२; ६.१.१७.२६; ३.४.९.१६२; ७.२.११७.३१४.

मण्डूकगति १.१.३.४४; २.३.३२.४५७; ४.३.४.४८३; ६.१.१७.२६; ३.४.९.१६२;

७.२.११७.३१४.

मण्डूकप्लुति ५.२.४.३७२.

मण्डूक ६.४.२२.१८९.

मत् ६.४.१६३.२३२.

मत १.१.१८.८१०१२१३; ५१.१५६; २.६.२.३७; २.२.२८.४२९; २९.४.३१; ३.२.१२.१२५; ४.१.३.२००; ९३.२.५०;

३.१५५.३२५; ५.१.९.३४१; १३.३.४२; ५८.३.५३; २.३७.३७७; ४५.३.८०; ३.

२८.४०८; ७.२.६३.२१६; ८.२.५५.

४०९; ४.४८.४६५.

मति १.४.५१.३३५; ४.१.८५.१११२; ४.६०.१७१८१८१९; ३३६; ६.३.१.१४२.

मति^० ६.३.१.१४२.

मति^० ४.१.८५.२३६.

मतु (प्र.) १.४.१९.१६१९६; ६.१.३७.३३१; १६; १७७.७१७२१; १०९.

मतु^० (प्र.) ८.३.५.४३४.

मतु (प्र.) ६.४.१६३.२३२.

मतुप (प्र.) १.१.४९.११९; ४.१.९.१८१९१; २०; २.१.३०.३८५; ३.१.४.१९; ४.१.३२.२१३; २१४; २.७१.१४१५१६१; २८७.

३३; ८५.२३५; ५.१.११९.३६७; २.१४.१३१७२५; ६१८; ९५.१७१९; ९७.३९५; १०९.३९७; ६.१.१५९.१०१.

मतुप^० (प्र.) १.१.३९.१९; ४.१.३२.२१४; ६.४.१२८.२२०.

मतुप (प्र.) ६.४.१६३.२३१; ८.२.४२.३९५; ३९६.

मतुप्रभृति ५.२.९.१११३.

मतुबार्थिक ३.१.७.१२; ५.२.९.४.३९३.

मतुबार्थीय ३.१.७.१२; ५.२.९.४.३९३.

मतुबादि ५.२.९.१११६.

मतुबुद्धात्तत्व ६.१.१७६.१०८.

मतुब्रह्मण ६.१.१५९.१०१; २२२.११९; ८.२.१६.३६७; ३९८.

मतुबलोप १.२.३१.२८; २.१.३०.३८५; ५.१.११९.३६७; ६.१.१५८.९७; १६३; १०४; ३.३.१.१५३; ८.१.७१.

मनुस्मृत्यन्त ४:२:८५.२१५.

मतोः पूर्वमात्रं संज्ञायां स्त्रियाम् (पा. सू.)

६:१:२१७.११८.

मत्कापितृक १:१:२९.१११.

मत्कल्प १:४:१०८.३५४.

मत्त ३:१:११८.३७३; २:१:११५.११२०; ८:१:३५.१११२.

°मत्त ३:२:११३.१२०.

मत्तर १:४:१०८.३५४.

मत्पुत्र ७:२:९८.३०६.

मत्पुत्र १:२:१५५.२१७; ४:०:७२.२१७; ५:२:१०.३६५.

मत्पुत्रविशेषण ४:२:७२.२१७.

मत्पुत्र्य १:४:११०.१३२०; २:१:५१.३६४; ३:६; ६९.४०३; २:२:१:४२४; २५.४२८; २६.२८.४२९; २७.४३०; ३:१:४३९; ३:१:२६.३७; ३:१:०८.१५५; ४:२:८५.२८२; ५:२:५९.३२६; ९:०:६९१; ३:६२; ६:४:१६१.२३१.

मत्पुत्र्यब्रह्मण २:२:२४.४२६.

मत्पुत्र्यीय १:१:५९.१५६; २:३:१.२०८; ४५.२२.१७; २:१:५१.३६४; ६९.४०३; १११.१५; ३:१:४३९; ३:२:५२.१०२; ३:१:०८.१५५; ४:६:७.१७३; ४:२:११.३७७; ६:२:२१८; ४:२:३.३३०; ५:२:२८.३५६; ३:३.३७३; ९:०:३१२; ३:६३.९५.११२.१२१; ६:१:३२.३०; ६९.६६; १५४.११; १५८.१७; १६३.१०५; २:८२.१७१.

मत्पुत्र्या (अ.) ६:१०; ८:२४; १:१:३.४६; ५६.१३७; ३:१:२५८; २:१:६०.४०५; २:५.

४०९; ५:१:१३.३२६; ७:१:३४.२५४; २:३:२०; ३:१:४१६.

मत्सदृश ५:२:३९.३७९.

मत्समीप ३:३:१३९.१६३.

मत्सर १:१:१५.१०.

मत्स्यी ६:४:१४९.२२६.

मत्स्य (प्रा.) १:२:३९.२१२; ३:३:१७.११५; १८.११७; ४:२:१.२१२; ४:१:९२.२२५; ६:३:२६.

मत्स्य° (प्रा.) ८:३:७२.२१२.

°मत्स्य (प्रा.) ४:१:६३.२२६; ६:४:१४९.२२६.

°मत्स्य° (प्रा.) ३:३:१७.११५.

मत्स्यार्थ १:१:६८.१७७.

मत्स्यी ४:१:६३.२२६.

मथित ५:२:८३.४२५; ६:३:३५.१५५; ७:३:५०.३२८; ३:९.

मथितोदक ६:१:८५.१६१; ६:२.

मथिन् १:१:७२.१२७; ७:१:१.२३२; २:८:१.११५.

°मथिन् १:१:६३.१६६.

°मथिन्° १:१:७२.१२७; ७:२:८४.३०४.

मथिप्रिय १:१:६३.१६६; ६:१:२२४.११६.

मथी ७:१:१.२३२.

मथुरा (प्रा.) १:२; ५:६; १:१:५७.११५; २:१:११२; ६:४:२१६; ४:१:१४.२०५; ७:२:६२.२६९.

मथुरा° (प्रा.) २:४:७.४७४.

मथुरावत् १.२.१.१९३; ७.२.६२.२६९.

°मथोरात्त्व ७.१.१ २३९.

मद् (धा.)

मदतु ७.३.७१.३३६.

मम,यनि १.४.२४.३२६; ३२७.

°मद् ६.१.१६८.१०६.

मद्धीन ५.४.७.४३१.

मदीय १.१.७४.१९०.

मद्धित ७.२.९८.३०६.

मद्भवाति १.४.१०८.१३५११.

मद्भवामि १.४.१०८.३५१.

मद् (दे.) १.१.५७.११५; ३.६२.२३३; २.१.

२.३७५; ४.१.९०.२३४; ६.३.३४.१५१;

७.१.७४.२६७.

मद्भक ४.३.१००.३१९.

मद्भराज ४.१.१.१९३.

मद्भराज्ञी ४.१.१. १११८।१९।२०

मद्भवृज्यर्थ ४.३.१००.३१९.

मद्भहद् २१.

मद्भूप १.४.१०८.३५४.

मद्भय्य ४.४.१२८.३३३.

मधु (खा. पे.) १९; २१; ३३; १.१.३.३६; ५०.

२।६।२६; १३२; १३३; ५७. २१।२४; ११७;

६३.१६६; ६७.१७१; १७२; ७२.१२५;

३.१०.२६७; २१.२६०; ४.९. ११।११।

११२०; २.२.१०.४१३; २४.४२०; ३.

१.८५.६४; ४.७७.१३२; ४.४.१२८.

२।२।२; १३०.२३५; ५.२.१०७. ६।६।६।

७; ६.१.१२. १७।१९; ७१.५०; ७७.५३;

८५.६०; ९१.७१; ७२; ४.१.१७६; ७.

१.७७. २३।२३; ८.२.२३.४०१; ४.४७.

४६४.

°मधु° (खा. पे.) ४.१.७१.२३७.

मधुक (पुष्प.) ५.१.७७.३५९.

मधुक° (पुष्प.) ५.१.७७.३५९.

मधुयान ६.४.१.१८०.

मधुर १.२.५१.२३२; २.१.१.३६३; ५.२.१०७.

३९७; ८.२.४८.४०९.

मधुरत्त्व २.१.१.३७२.

मधुरशब्द २.१.३५.३३८.

मधुरा १.२.५२.२३८; ८.२.८४.४१७.

मधुलिह (प्रा.) ६.१.६४.३३; ८.३.२९.४३४.

मधुशब्द १.१.५०.१३३; ५.२.१०७.३५७.

मधुस्पाति ७.१.५१.२५८.

मधू ४.१.७१.२३७.

मधूदक ६.१.९१.७२.

मधूयति ३.१.८.१३; ८.४.६८.४६३.

मधूद् १.१.५०.१३०.

मधोः (वै. शा.) १.४.९. ११।१११; ३.१.८५.

२४२४; ६.१.७०. १४।१४; ७.१.१७.

१९।१९.

मध्य १.२.२७. २।३।१।६।८। ११।१५। १६।१७।

१८; ३०. २०।२४; ३३.२१०; ३.६.४१६;

६७.४६३; ३.१.२. १६।१७।२०; ३.३२;

२.१.१५; ४.३.६०.३१०; ३।१।१; १३२.

३३२; १५६.३३७; ६.१.१०२. ६।७

१३५.९५; १६६.१०३; ३.८.१६७; ७.२.

४४.२६५.

मध्य° १.२.२७.२०३.

मध्यशब्द ४.३.६०. २।२।२.

मध्यतः (अ.) ५.४.४२.४३६.

मध्यम १.१.९.६३; ११.६८; २१.२७२१; ४.
 १०१. १४।१४।१४।१४
 ३५० ; १०८. १६।१६।
 ११।११। २५।२८ ; ३५३; ५.३.५५. ६।६।१०।
 ३५२; ३५३; ५.३.५५. ६।६।१०।
 १२ ; ६.३.३४.१५३.

मध्यम १.१.७०.१८१; ४.१०१.३५०; ३५१
 २१।२३ १३।१४।१५।१६।१९।१९।२२।
 ३ ;
 २३ ३।८।१।११
 ; ३५४; १०९.३५५.

मध्यम १.४.१०१.३५०.

मध्यम १.१.७०.१८१; २.६४.२१०; ४.
 १०१. ३।४।१६।१६।१६।१६।१६
 ३५० ; १०९.
 ३५२; ६.४.१२०.२९८.

मध्यमपुरुष ६.१.३६. १७।२०.
 ३०.

मध्यमपुरुष ३.४.२.१७०.

मध्यमभाव ४.२.१३३.३०१.

मध्यमसंज्ञा १.४.१०१. १।१०.
 ३५०.

मध्यमा (पा. श.) १.१.७०. १।११।११
 १०९. ३५३.

मध्यमिका ३.२.१११.१५९.

मध्यमीय ४.२.१३८.३०१; ३.६०.३१०.

मध्यशब्द ४.३.६०.३११.

मध्यीय ४.३.६०.३१०.

मध्ये (अ.) १.४.१०९. ३५५; २.१.१८. ३८५;
 ४.१.६०. २२१; ११४. २५६; २५७; २.
 १०४. २१४.

मध्येपवाद ६.४.१४८. २२८.

मध्योदान्त ३.१.३. ६।६।१३.

मध्वस्यति ७.१.५१. २५८.

मध्वाशा ८.२.४. ३३३.

मध्वकार १.१.९. ६३.

मन् (धा.)
 मन्यते २१; ३२; १.२.४८. २३५;
 ६४. २३४; २. १३; २४४; ३. ११. २७३;
 ४. २३. ३२५; ३३१; ४२. ३३२; ५०.
 ३३३; ५४. ३३९;
 २. १. १. ३६२; ३५. ३८३; ३. १.
 ४१०;
 ३. १. ७. १२; १. ५; १. ५; २६. ३. ५; ३. २;
 २. ८. ३. ११०; १. २. ३. १. १. ३;
 ४. १. ३. २. ०. ०; ३. ३. ९. १. ५. १. ७
 ३. ०. ८;
 ६. १. १. ३. ५. १. ३; १. १. ३. २. ५; ८. ५.
 २. १. ५.
 ६. ५;
 ७. १. ३. ३. २. ५. ३; १०. २. ७. २;
 ८. १. ७. ०. ३. २. १; २. ३. ८. ४. ०. ३;
 मन्यन्ते २०; १. ४. २. १. ३. १. ४;
 ५. १.
 ३. ३. ५; ६. ३. ४. ६. १. ६. ०; ८. ३. ४. ५. ४. ३. ६.
 मन्यसे १. १. १. ४. ७. १.
 मन्ये २. ६; २. ३. २. ६; १. १. ४. ५. १. १. २;
 ३. १. २. २. ७. ५; २. १. ५. १. ३. १. ६; ३. १. ७.
 १. ६।१. ६।१. ८।१. ९।२. ०।२. ०.
 ५. ५. १; ३. १.
 २. ७. ३. २; २. १. ०. २. १. १. २; ७. ४. ९. २. ३. ५. ९;
 ८. १. ४. ६. २. ३. ७. २.
 मन्यामहे २. २; १. ०; ६।८।१।१।१।२।५.
 १. ८; १. ८;
 १. ५।२. ०; ३. २; १. १. १. ३. ०; २. ३. २. १; ४. ५.
 १. १. २; ४. ६. १. १. ५; ६. ९. १. ६. ०; २. १. १. १. १. १;
 ४. ५. २. १. ५; २. २. ०; ६. ४. २. ३. १; १. १. १. ७
 २. १. ४; ३. १. ६।६।१. ८. १।७।९
 २. ५. ६; २. १. ५. ५; २. ५. ६; २. १. १.
 ३. ६. १; ३. ६. ३; ३. ६. ९. ४. ६. १; ३. १. १. १. २;
 ६. १. १. ७. ४. १. १. ०. ३; ७. १. ९. ०. २. ७. २; ३. १.
 ३. १. ७.

मेने १.४.१८.३२०.
 मन्येत १.४.५१.३३५.
 अमंस्त ३.१.४४.५१.
 अमंस्थाः ३.१.४४.५१.
 मा मंस्थाः १.३.२५.२८१.

मन् १.१.७२. २३१२३.

मनन्त ४.१.१३.२०१.

मनस् ३; १०११३; १.१.६.५६; ४४. ६१७७
 ३.१.८.६५; २.११५. २२१२३; ३.५८.
 १५०; ६.१.१३. २१; १४४.९५; ७.
 २.१८.२८७; २८. १२१११४

मनसाक्रीती ४.१.५०.२२१.

मनायते ३.१.१२.२३.

मनायी २.३.६२.४६६.

°मनि (पा. श.) ६.४.१२०. २५१२६.

°मनि° (पा. श.) ३.२.१७१.१३५.

मनीषिन् २४२७२७; ६.४.११०.२१६; ७.२.
 १०२.३१०.

मनु (मा. वि.) ४.१.१६१.२६३.

मनुष्य २११२५१२९१२९; १.१.७.२१; २१.७७;
 २६.११; ३६.१६; ३८.१५; ३.१४.२७८;
 ६७.३१५; ४.२४.३३५; २६.३२५; २५.
 १६८; ३२.३३०; ४९.३३३; ५०.३३३;
 १०९.३५६; २.१.६९.४०३; ३.२.११५.
 १२०; ४.१.६३.२६६; ९०.२२८; १६५.
 २६८; २.१००.२६२; १२९. १६१८;
 १३०.३३४; ३.१२०.३१५; ५.३.२२.
 ४००; ९८. १७१९; ६.१.२. ७; ८.१.
 ५६. १६१७

मनुष्य° ४.२.१००.२६२.

°मनुष्य १.१.२७.२३; ५६.१३३; ४.१.१०.
 २१४; ३.१२०.३१८; १६५.३६८.

°मनुष्य° ४.१.६३.२२६; १६१.२६१; २.
 १२९.२६६; ६.४.१६३.२३३.

मनुष्यतन्स्थयोलुञ्ज (पा. सू.) ४.२.१३०.
 २९९; ३००.

मनुष्यलुप् १.२.५२.२२९.

मनुष्यविश् ४.१.१. १६१७१२७; २.१००.२९२.

मनुष्यस्थ ४.२.१००. २१२.

मनुष्यी ४.१.६३.२२६.

मनुष्वत् १.४.१८.३२०.

°मनुस् १.४.१८.३२०.

मनोभिधान ७.२.१८.२८०; २८. १२११३.

°मन्यहण १.१.७२.१२८.

मन्तव्य १.१.५६.१३६; २.१.१.३६३; ४.१.
 ३.११८.

मन्तु ३.१.२७. १४१६१८.

मन्त्र (धा.)

अभिमन्त्रयते १८.

आमन्त्रयते १.४.४९.३३३; ३.३.
 १६१.१६६.

आमन्त्रयस्व १.३.९.२६४; १२.२७४;
 ५.३.६०.४१८; ६.१.४.९; ७.३.५०.
 ३२६.

आमन्त्रयै ३.३.१६१.१६५; ७.८.१२.
 १६६.

निमन्त्रयते ३.३.१६१.१६६.

निमन्त्रयै ३.३.१६१.१६५; ७.८.१२.
 १६६.

मन्त्र १६; १८; १.१.६८. ११८३; ४.२.३०६;
 ३.१.८.६५; ३.५६.१२९; ४.३.६६.

३१४ १२०.३१२; ४.९०.३३४; ६.४.
१४१.२२४.

मन्त्रशब्द १.१.६८.१९१२३.

मन्त्रादिसहचरित १.१.६८.१७६.

मन्त्राद्यर्थ १.१.६८.१९१२२.

मन्त्रे घसह्वरणशंवृद्धाद्भृच्च कृगामजानभ्यो

लेः (पा. सू.) ३.१.४३.६१२१.

मन्थ ३.१.१५.२१३; ७.२.१८.२८७.

मन्दक २.१.३५.३८८.

मन्दबुद्धि १.२.३२.२०९.

मन्दिषत् १.१.२१.७८; ८.३.५९.४४०.

मन्दुरज १.१.३.१३; ६.२.८२.१३२; ४.१४३.
१३१४
२२५.

मन्द्र २.२.१८.४६६; ८.१.७०.७१५;
३१११
३८२.

मन्द्रजिह्व ६.४.१२८.२२०.

मन्द्रशब्द ८.१.७०.३८१; ७१.३८२.

मन्द्रसाधना ८.१.७०.३८१.

मन्यकर्मन् २.३.१७१.४५०; ४५१.

°मन्यति ७.२.१०.२८६.

मन्यमान ३.२.१२३.१२४.

मन्याभिधान ७.२.१८.२८७.

मपर्यन्तग्रहण ७.२.१८.३०६.

मपर्यन्तानुवृत्ति ७.२.१८.३०६.

मपूर्व ६.४.१००.२३३.

मद्विषय ४.४.२०.३३०.

ममक° ७.३.४४.३२३.

ममहान ६.१.७.१२.

मय (प्रत्वा.) ८.३.३३.४३०; ४.४७.७१८.

मय उज्रो वो वा ((पा. सू.) १.१.१८.७२;
८.३.३४.४३१.

मयद् (प्र.) १.१.१.३३; ४.३.१३२.३२१;
११२।५।१४।१५
३२२ ; १३६.३२३; १४३.३२४;

१५५. १३।२० ; ३२५; १५६. ८।१।११।
१२।१३।१६।१६।१९।२०। २०।२१। २३।

२४।२४ ; ३२७; ५.४.७.४३१.

°मयद् (प्र.) ४.२.१०४.२१३; ३.१३२.३२१;
४।१४
३२२.

मयद्प्रतिबधार्थं ४.३.१३६.३२३; १५५.३२३.

मयडभाव ४.३.१५५.३२३.

मयड्भिधान ४.३.१५६.३२७.

मयति (पा. श.) ३.४.१९.१३१.

मयतेरिदंन्यतरस्याम् (पा. सू.) ६.४.४२.
११८.

मयूर (पक्षिन्) २.३.६७.१६।१९;
३३३; ७.३.८७.

मयूररोमन् २.२.१८.४६६; ८.१.७०.३८१;
७१.३८२.

मयूरव्यंसक २.१.७२.४०६.

मयूरव्यंसकादि (ग.) २.१.७२.४०६.

मयूरव्यंसकादित्व ३.१.१२४.२८.

मयूरी १.२.७२.२५१.

°मयूरी (पक्षिन्.) १.२.४८.२२५; ७२.२५१.

मयूरीकुक्षुट २.४.२६.४७६.

°मरण २.२.२९.४३१.

मरणधर्मन् ३.

मरति (व. श.) ३.१.८५.६८.

मरिच ५.१.७७.३५१.

°मरिच ५.१.७७.३५१.

मरीचि १.१.४७.११५.

मरीचिशब्द १.१.४७.११५.

मरीमृज १.१.४.५१; २५; ५७.१४९.

मरीमृजक १.१.४.५३.

°मरीसच् (प्र.) ४.२.३६.२७८.

मरुत् (देव.) १.१.१५.७१; ३.१.२५६; २.१.२.

३७६; ५.२.१२२.४००; ६.१.९.१३;

४५.१११३१९; ४.२.२.१२९; ७.१.४०.

२५७; ८.२.३२.४०२.

°मरुत् ५.२.१२२.४००; ४.३६.४३५.

मरुच्छब्द १.४.५९.३२१.

मरुत्त १.४.५९.३२१; ५.२.१२२.४००.

मरुद्दत्त १.४.५९.३२१.

मरुद्दुधः (वै. श.) ६.२.१०६.१३३.

मरुद्दुधादि (ग.) ६.२.१०६.१३३.

मर्क १.१.५८.१५४.

मर्च् (धा.) १.१.५८.१५४.

°मर्चि (पा. श.) १.१.४७.११५.

°मर्त° ५.४.३६.४३६.

मर्त्य १६१२१२१; ५.४.३६.४३६; ६.१.६३.

२३१२३.

मर्मन् ५.२.१२२.३१९.

मर्मावित् ५.२.१२२.३१९.

मर्मृज्यमानासः (वै. श.) ७.४.९१.३५९.

मर्य ३.१.१२३.८२.

मर्यादा १.४.८९.३४७; ३.१.२६.३५७; ७.२.

९१.३०५.

मर्यादा° १.१.१४.७१; ४.८९.३४७; २.१.१३.

३२०.

मर्यादान्त ७.२.९१.३०५.

मर्यादावचन १.४.८९.३४७; ३.३.१३६.

८१२.

मलोप १.१.२७.८७; ४.३.२३.३०५; ५.३.७२.

४२३; ६.४.१७२.२३५; ८.१.६७.३७१;

६८.३२०.

मलोपाभिसंबद्ध ६.१.६८.३२०.

मल्ल २.३.१६.१५०; ३.३.३६.१६८; ४.७७.

१२१.

मल्लिका (वन.) ४.३.१६६.३२८.

मल्लिकापुट (पु.) २.१.१.३६४.

मब् (धा.) १.१.३.११.

मा भवान् मवीत् १.१.३.११.

मश ७.१.४०.२५७.

°मशक १.४.१०९.३५३.

मशकावती ४.२.७१.२२७.

मस्कर ६.१.१५४.१६.

मस्कारिन् ६.१.१५४.१६.

मस्कारिग्रहण ६.१.१५४.१६.

मस्ज् (धा.) १.१.४७.११५.

मस्जि (पा. श.) १.१.७.२१२०१२१; ७.२.

११४.१७१७१७७.

°मह° ३.४.७९.१२२.

महच्छब्द ६.३.४६.१६०.

महत ३१६१२१२१२२; ४.४.२७; १; २०;

२१; २७; १.१.१.३१; ४०; १९.

७३; २३.२६; २७.२८; ८१; ३०.

११११११२; ७०.१२१; ७२.१२७; २.

५८.२३०; ३.१.२५३; ४.१३.३१७; २३.

३२४; २.१.१.३६०; ६९.४०४; ४.१०.

४७५; ३.१.७.१३; ८.११०।१७।११।

१९ २।४।४।५।५।६।११।१३।१३
 ; १२.७५; १।२.७६; ४.१.१.१२३; ४९.
 १५।१५; ३.१३२.३२९; ४.२०.३३०;
 ५.१.१.३३१; ३.५५. ४१३; ४.७७.
 ४१०; ६.१.३७.३२; ८.४.५८; १७३.
 १०८; २.३८. ११।२१; ३.४६. १६०।२।
 ४।१।१०।१७।२०; ४.५२.२०३; ८.२.३.
 ३६८; ३.३३.४३०.

महत् १.१.७२.१८७; ३.१.८.१७.

°महत् ६.१.१३.२१; १७३.१०८.

महंति (पा. श.) ६.१.१२.१६.

महती १.१.२३.२१; ४.१.१०३; ७२.१८३;

१८५; २.४३.२१५; ४.२३.

३२४; ८०.३१६; २.१.५.३७८; ३.१.१.

५।७; १२.६।७; ४.१.१.११३; ४.२०१

१५; ६.२०१; १।१।७; १.४.२०५; ६.१.

१७३.१०८; ३.४६.१६०; १६१.

महतीप्रिय ४.१.१.१२५.

महत्कष्ट २.१.१.३६०; ३६१.

महत्कष्टश्रित २.१.१.३६१.

महत्ता १.२.३०.२०७.

महत्त्व ४.१.४९.२२०.

°महत्त्वकृत ५.३.५५.४१४.

महत्पूर्व ४.१.४.२०१.

महत्सुविहित ४.२.६६. १२।१३
 २८५.

महदर्थ २.१.३६.३२६.

महदात्त्व ४.१.१.१२३; ६.३.४६.१६१.

महद्भूत ६.३.४६.१६०.

महद्भूता ६.३.४६.१६०.

महद्भाचिन् ६.३.४६.१६०.

महस् ४.२.३६.२७८.

महाकाण्डिका ६.४.४०.१६०.

महाकर ६.३.४६.१६१.

महाकष्ट २.१.१. १०।११
 ३६०.

महाकष्टश्रित २.१.१. १०।११
 ३६०.

महाकुम्भ ३.१.१२.७६.

महाकुम्भकार ३.१.१२.७६; ७६.

महाघास ६.३.४६.१६१.

महाज २.४.१२. ८।१७
 ४७६.

महाजन ५.१.९. २६।२७; ३११.

महाजनीय ५.१.९.३११.

महादेव (दे.) ६.१.६३.२१.

महानाम्नी (ब्र.) ५.१.९. १।१२।१३।१५.
 ३६०.

महानाम्नीसहचरित ५.१.९.३६०.

महानाम्न्यादि (ग.) ५.१.९. १।१२.
 ३६०.

महापुत्र ३.१.८. १।११।११।११।११.

महापुत्रीयति ३.१.८. १०।११।११.

महाप्राण (पा. श.) १.१.९. १७।१८;
 २०७.

महाप्राणता १.१.९.१६१.

महाप्रिय ४.१.१.१२३.

महाबाहु ६.३.४६.१६१.

महायज्ञ ४.१.३३.२१२.

°महारजन ४.२.२.२७५.

महारज २.१.३६.३८३.

महारजार्थ २.१.३६.३८३.

महाविभाषा (पा. श.) २.१.१.८.३८१; २.३.
 ४०३; ४.२०८; ५.१.१२२.३७०; २.७७.

३६८; ३.६८.४२०; १.४.४२८.

महाविशिष्ट ६.३.४६.१६१.

महाशूद्रा ४.१.४.२०१.

महाशूद्रा ४.१.४.२०१.
 महाहृद २.२.२९.४३०.
 महिङ् (प्र.) ६.१.५८.४०.
 महिष (पशु.) ४.२.८७.२८८.
 महिषी १.१.२२.८०; २.६९.२५०.
 महिष्मत् (ग्रा) ४.२.८७.२८८.
 मही ३.१.८४.६४.
 महीपालवचस्त्वं ७.२.२३.२८८.
 महीयते १.३.६२.२८९.
 महीययति १.३.६२.२८९.
 महीयते ३६.
 महोक्षस्त् ५.४.७७.४९०.
 महोधस्त् ४.१.२५.२९९; ५.४.९३१.४३३.
 महोरस्क ३९.
 मह्यर्थ ६.१.१२.१८१८१२१२१.
 मा (धा.)
 मिमीते २.१.५५.३९७; ६.१.९९२.१९४.
 अमीमपत् ७.४.९३.३६०.
 उपमिमीते ३.१.८७.६७.
 उन्मीयते ५.१.१९.३३३.
 निर्भिमीष्व ६.४.१४१.२३५.
 संमिमीते ४.१.११५.२५७.
 निमित्ताति १.२.९.२५७.
 प्रमित्ताति १.२.९.२५७.
 मा° (धा.) १.१.२०.७३.
 मांस (स्त्रा. पे.) २५; ३.२.१.२५१५; ९६; ३.१३९.१६३; ४.१.८८.२३०; २.६०.२८३; ३.१३१.३३०; ५.१.७.३३६; २८.३३८; ६.१.६३.३३; २.११.१२४; ७.२.४.३३६; ३३९; ८.४.१६.४५८.

मांस° ६.१.६३.३३.
 मांसकाम ३.२.१.९५; ९६.
 मांसकामक ३.२.१.९६.
 मांसकामा ३.२.१.९५.
 मांसपचनी (गृहो.) ६.१.६३.३३.
 मांसपिण्ड १.१.१.३३; १.३.१.५.
 मांसभक्ष ३.२.१.९५.
 मांसभक्षा ३.२.१.९५.
 मांसशील ३.२.१.१८१८५.
 °मांसादि १५.
 मांसार्थिन् १.२.३९.२५२; ३.३.१८.११५;
 ४.२.१.२५२; ४.१.९२.२३५.
 मांसौदन (स्त्रा. पे.) १.३.१.२५२; २.३.१३.४५०.
 मांसौदनिक ५.१.१९.३३३; ३३५.
 मांसौदनिकादि (ग.) ५.१.१९.३३३;
 ३३५.
 मांसौदनिकाद्यर्थ ५.१.१९.३३३.
 मांसपचनी (गृहो.) ६.१.६३.३३.
 माकान्दिक (मा. वि.) ४.१.११४.२५६.
 माक्षिक (स्त्रा. पे.) ४.३.११६.३१६.
 माङ् (अ.) ३.२.१२६.१४२३; ६.१.७४.५९.
 °माङ् ६.१.७४.५९.
 माङ्गलिक २६; १.१.१.४०; ३.१.२५३.
 माठर (मा. वि.) १.१.५६.१३३; २.३.१८.४५२; ६.३.६८.१६६.
 माठर° (मा. वि.) ३८.
 माणव ४.१.१६१.२६३; ५.४.१५४.६११.
 माणवक १३; १.२.३२.२०९; ४.१.२३३; ६३.१५१५; ३.२.१.२८८; ४.३.७.३३८; १५१५; २९.३३९; ४९.३३२; ५१.

७१५; २११०३६६; ३७१०००;
 २३७९; ४६२०५९; ५६२; ३१००
 ९१५१९१२३२६; १२३१९९१९;
 ४६७. ९११९१९; १३१; ४१०००
 ६१०१९; ५१११२; ९००२६
 १२१७१०; २०२१; ९००२५२
 १५; १६३०३१५; १६५०२६७; २६८;
 ६०३५१५५; ७१५१२५८; ८१०
 १२०३६८; २१०७०५२३; ३०२०
 १५.

माणवकत्व ३१००३७

माणवकस्थ ३१००१५

माणविका ४१०३०२७; १५२१२३

भाण्डव्य ११०३५; ४१०२६; ३१०२५

माण्डूक ४१०१०२३

मातृ (प्र.) ६१०५३; ७३१०७३५

मातृदेश ७१०७३५

मातृयति ६४१६१०३१

मातृपितरौ ६३३३१५

मातामह (संव.) ४२३६०३७

मातामह (संव.) ४२३६०३७

मातामही (संव.) ४२३६०३७

आलिथिकाद्विवत् ५३०३५२५

मातृवस्तु (संव.) ८०६०३१२२२२२; ३०५५६

मातृसंख्यासंभद्रपूर्वायाः (पा. सू.) ४१०२५५

मातृल (संव.) ३३१०१३३; १२१५; ४१०३६०३७

मातृल (संव.) ४१०१०२३०; २३६०३७

मातृलक (संव.) ४२१००२१५

मातृलानी (संव.) ४१०१०२३०

मातृली (संव.) ४१०१०२३०

मातृ २६; २५२८; ३५; ११००२२३२५; ६३; ५१०१२३०; ७१०१२३११

२६५; २३६५; २३७; २३०; ७१०२५०

२१०२५७; ४३०३१६; १०३१५; २१०१०

३७; ५१०३३३; २१००५६; २१०३०

२१०३१५; ३००३१५; २२०५५

५; ३६०५८; ५३०५५९; ५२०५५५

७७७७१०१७; ३१०२३; १०३७

१५१६; ७०६१; ८५६५; ८६६५

१३२०७१७२०२०; ४१०१२२५५

२१; २३६०३७; ६१०१५३; ७

१००३५१५; ८२०२६०३; ३०१०

५३१; ८५०५६; ४१०५२

मातृ ३६; ११०३५; २६५०२३६; २३७

२२३५५३६; ४२३६०३७

मातृ १२६५०२३६; १२३७; ४२३६०३७

मातृक १२२१०२३०; ६१०१५२५

मातृगय ६२५२०३५

मातृपितृभ्यां स्वस्ता (पा. सू.) ४१०६०३६

मातृवंश ४१०१७०२६५

मातृवत् ११५७१५; ३६२०२३; ४१०३६०३७

१००३५; ६३३५१५; ७१०५५

२६७

मातृशब्द २-३-५२-४६^{१२}; ४-१-११५-२५^{१७}.
 मातृष्वस्र ४-१-९६-२५^{२१}; १३४-२५^{११५}.
 मातृष्वस्त्रीय ४-१-१३४-२५^{१३}.
 मातृस्वस्र ४-१-९६-२५^{२१}.
 मातृहृच् ३-२-८७-११^{१२}.
 मात्पुत्र १-१-७४-१३^{११५}.
 मात्य ४-१-८५-२३^{१२}.
 मात्र (प्र.) ३-१-२-५^{२१२}; ८-१-१-३^{२३१७}.
 मात्रग्रहण २-३-४६-४६^{१२}.
 मात्रच् (प्र.) १-१-४४-१०^{२१२४}; ५६-१३^{११५}; २-३२-२०^{१३}; ५-२-३७-३७^{३३}.
 °मात्रच् (प्र.) ५-२-३७-३७^{३३}.
 मात्रजादि ५-२-३९-३७^{१९}.
 मात्रशब्द १-१-४४-१०^{१६}; ५६-१३^{१६}.
 मात्रा १६^{११६}; १३^{११४}; १-१-१-१^{१५}; ४८-११७; ११८; ६-४-१६-१८^{११७}; ८-१-१-३६^२.
 मात्राकाल २२^{२४}; १-२-२७-१५^{१९}.
 मात्राकालवचन १-२-२७-१५^{१९}.
 मात्रादि ५-२-३९-३७^{३३}.
 मात्राद्यप्रतिघात ५-२-३९-३७^{३३}.
 मात्राद्विर्वचन ८-१-१-३६^२.
 मात्रार्थ १-२-५७-२२^६.
 मात्रावर्ण २^६; १-१-४८-११^७; ८-२-१०६-३^{१०}.
 मात्रिक (परि.) १३^{२६}; १-१-३-३^३; ५०-२०^{११}; २२^{२२}; २-२७-२^१; ११^{११}.
 १२^{१३}; १३^{१४}; १६^{१५}; १८^{१६}; २३; ६-१-१३^{११}.
 मात्रिक° १-२-२७-२^०.
 मात्रीय ५-१-९-३^०.

मात्रीयति १-१-५१-१२^{२५}; ६-१-१२-१^६; ७-४-२७-३^{१६}.
 मात्रेवर्ण° ८-२-१०६-३^{११०}.
 मात्स्यिक १-१-६८-१^७.
 माथितिक १-१-५७-१^{११}; ५-३-८३-१^{१६}; ३-३५-१^२; ७-३-५०-३^२; ३२^१.
 माथितिकादि (ग.) ७-३-५०-३^२.
 °माथितिकादि (ग.) ७-३-५०-३^२.
 माथितिकादिवत् ६-३-३५-२^२.
 माथुर ४-३-१२०-३^१; ५-३-५५-४^२; ५७-२^१.
 माथुरी ३-१-३-२^६.
 मादुपध्यायाश्च मतोर्वोऽयवादिभ्यः (पा. सू.) ८-२-१६-३^१.
 माद्भिः (वै. श.) ७-४-४८-३^५; ३^५.
 माद् ४-३-१००-३^१.
 माद्गवाहये ४-१-११४-२^१; ६-४-१४८-२^७.
 माधव ४-४-१२८-३^३.
 माधवीय १-१-५७-१^१.
 माधुरी ४-३-१०१-३^१.
 माधूच ६-१-२२२-१^१.
 माध्यांदिन ४-३-६०-३^१.
 माध्यम ४-२-१३८-३^१; ३-६०-३^१.
 माध्यमिक ५-३-५५-४^१.
 माध्यमिकीय ६-३-३७-१^१.
 माध्वश्व १-१-५१-१^६; १^६.
 माध्वश्वि ७-३-३-३^१.
 मान् (धा.)
 मीमांसते १-३-६२-२^१; ३-१-६-१^१.
 ६-१-१६२-१^०.

मीमांसयति १.३.६२.२८९; ३.१.५.
 ११.
 मीमांसिषते ३.१.७.१५.
 मान° (घा.) ३.१.६.१११०.
 मान १.१.५५.३१७; ३.२.८३.११०; ४.३.
 १५५.३२५; ५.१.१९.२०१३; ३५४.
 मानिन् ४.१.१.१२२.
 मानिन्ग्रहण ६.३.३६.१५६.
 मानुष ४.१.१६१.१११११७; ११.
 २६४.
 मानुषी ४.१.१६१.२६९.
 मानुष्यक ४.१.१६१.२६९; ६.४.१६३.२३३.
 मानोन्मानिका २.१.६०.४०१.
 मान्त १.१.३८.१५; १६; ३९. १११११२०१२१
 २२; १७; ४.५६.६१०; २.४.८१.४२३;
 ७.२.९१.५१२१२१३.
 मान्तनिपातन ३.४.२६.१३४.
 मान्ताव्यय ३.१.८.१९.
 मान्प्रभृति ७.४.८२. ८१३१५.
 ३५७.
 माप्रकृति १.१.२०.७६.
 मामकग्रहण ४.१.३०.२१३.
 मामकशब्द ४.१.३०.२१३.
 मामकीन ४.३.३०.३.
 मामहान ६.१.७.१२.
 मामिका ४.१.३०.२१३.
 मायूरि ४.१.९०.२५३; ९३.२५०.
 माराविद् २.२.११.४१७.
 मारुत ५.४.३६.४३२.
 मार्ग १५; ७.२.२८.२१०.
 मार्गार (प.) ४.१.१२०.२५८.
 मार्थ १.१.२०.७६.
 मार्दङ्गिक ४.४.५५.३३३.

म. भा. श. को. १०८

मार्दव १.२.३०.२०७.
 मालभारिणी १.१.७२.१६७.
 मालर्ष्य २३; १.१.५१.१२७; ६.१.८७.६७.
 मालव (मां. वि.) ४.१.१६८.२६९; २.१०४.
 २११.
 मालव्य ४.१.१६८.२६९.
 माला ११; १.१.९.१०१११; ११.७१७;
 २१.७२; ५१.१२७; ४.३.३१२; ३.१.
 ८७.१७१७; ४.७७.१२१; ४.१.३.
 २००; ५४.२२३; ६३.२५२५; ६.१.
 ८५.६३; ६२; १२८.११२; ४.१.३०.
 २२३; १४०.२२३; ७.१.१.२३७; १८.
 २४७; ५४.२६०; ८.४.६८.१६६.
 मालाढक १६.
 मालातरा ४.१.१.१२३; १११; ६.२.४३.१५२.
 मालापाद् १.२.४८.२२३.
 मालाप्रस्थ ४.२.१०४.२१८.
 मालाप्रस्थक ४.२.१०४.२१८.
 मालाबन्धु १.४.३.३१२.
 मालावत् ४.२.७२.२२७.
 मालावत ४.२.७२.२२७.
 मालीय १.१.१.३७; ४.१.८९.२१०; २.१०४.
 १०११.
 मालीयति १.४.२.३०८.
 मालेन्द्र ६.१.७७.५३; ८७.६७.
 मालेन्द्रादि ६.१.८४.५३.
 मालैलका ६.१.७७.५३.
 मालोदक ६.१.८७.६७.
 मालौपगव १.१.५०.१२५.
 माल्यगुणकण्ठ २५.
 भावतः (वै. श.) ५.२.३९.३७९.

माशब्दिक ४.४.१.३३९.
 माशब्दादि ४.४.१.३३९.
 मामिका ७.३.४४.३३२.
 माष (धान्य.) १.१.५१.१२७; ४.२७. १०११०१
 १०१११११११२१२१ ; २.३.१९. १७११७१
 २३१२३ ; ३.१.९६. १७ ; २.२८. १०२ ; ४.
 ३.१६६. ३३३ ; ५.१.३७. ३५० ; २.४.५.
 ३८० ; ८.१.१. १८११८ ; ३.११०. ४४६ ; ४.
 १३. ४५६ ; ४५७.
 माष (परि.) १.२.४. २३० ; ६.४. २३३ ; २३९ ;
 २४५ ; १५१७६ ; ३.१. २५५ ; २.१. ६९.
 ४०४ ; ८.१. १२. १३१ १३१४ १५११५१
 १७१७१७१७१७१८१८१८१८१९.
 माषकुम्भ ८.४.१३. ११७.
 माषकुम्भवाप ८.४.१३. ११६ ; ४५७.
 माषतिल २.४.१२. २३२२.
 माषप्रति (अ.) २.१.९. ३७६.
 माषबीजावाप २.३.१. ४५३.
 माषराशिवर्ण २.२.६. ४१९.
 माषवपनी १.१.५८. १५५.
 माषवाप १.१.४७. ११५ ; ६.१. १३. १०११०.
 माषवापाणि (वि. श.) १.१.४७. ११५ ; ८.२.
 ६. ३३३३.
 माषवापानि (वि. श.) ८.२.६. ३६३.
 माषवापिणी (वि. श.) ४.१.४८. २१९ ; ८.४.
 ११. ४५६.
 माषवापेग (वि. श.) ६.१.१३. १३३.
 माषशः (अ.) ८.१.१. ३६३.
 माषशम्बटी (परि.) १.२.६. ४. २३३.
 माषिक ५.१.३७. ३५०.

मास ७.४.४८. ३५१ ; ३५२.
 मास (का. वा.) १.१.३०. १३३ ; ४.५१. ३३३ ;
 ५२. २१३३३ ; २.१.५१. ३३५ ; २.५.
 १५१२४२५ ; २१० ; ३.५. १४१५१२२ ;
 २८. १३११५ ; ३.६. ४६६ ; २८. ११३३ ;
 ३.३. १३७. १६२ ; ४.१. ८६. २३३ ; २.
 १०. २. २१ ; ५.१. ८०. १३१११८ ; १४.
 ३१५ ; १६. १५११६१७१७१७१८१८१८
 ३६१ ; १६. १५११६१७१७१७१८१८१८
 १९११९ ; २.३७. ३७८ ; ४.११६. ४४६ ;
 ७.१. ७७. २३३.
 मास (का. वा.) २.२.५. ४०९ ; ४.२. २१.
 २७५ ; ४.१. २८. ३३३.
 मासजात २.२.५. ४०९.
 मासजाता २.२. ३६. ४३३ ; ४.१. ५२. २३२.
 मासपूर्व १.१.३०. १३३.
 मासप्रमित २.१. २९. ३३३.
 मासार्थ ५.१. ८०. ३५६.
 मासावर २.१. ३१. ३३५.
 मासिक ४.२. १०. ४. २३९.
 माहाजनिक ५.१. ९. ३३०.
 माहात्म्य २.२. ६. ४११.
 माहानाम्निक ५.१. ९. ४. १०११२. ३६०.
 माहारजन ४.२. २. २७५.
 माहावार्तिक ४.२. ६५. २३५.
 माहिष्मती (या.) ३.१. २६. ३५५ ; १०. ११११२. ३६.
 मि (धा.) २.४. ४९. ४६६ ; ६.१. ५०. ३९.
 प्रमिणीनि (वै. श.) ३.१. ७८. ६१५.
 मित (पा. श.) १.१. ४७. ११५ ; ६९. १७७ ; ३.
 १. ३०. ३९ ; ६.१. ९१. ७३ ; ४. ६२. २०६ ;
 ९३. २१२ ; २१३ ; ७.१. ७२. २३३ ;
 २६५ ; ४. १. ३४.

°मित् (पा. श.) १.१.५२. ^{१६१९}१३०; ६९.१७७.

°मित् (पा. श.) ६.१.९.७३.

°मित ३.४.७९.१२२.

°मित २.२.३६.४३८.

मितंगम ३.२.३८.१०२.

मितंगमा ३.२.३८.१०२.

मितद् ३.२.१८०. ^{२४२५१२५}१३६; ^{११७}१३७.

मितद्वादि ३.२.१८०.१३६.

मितां ह्रस्वः (पा. सू.) ३.१.३०.३६; ७.२.
२७.२२२.

मित्करण १.१.४६.१२३.

मित्प्रतिषेध ३.१.३०. ^{२१२१२७}३६.

मित्र २.१.२.३७६; ३.१.२६.३६; ५.४.३६.
^{४३६}४३६; ६.२.१६५.१३७.

मित्र ६.२.१०६.१३६.

मित्रकरण १ ३.२.५.२२१.

°मित्रकरण १ ३.२.२५.२२१.

मित्रधेय २.१.२.३७६; ५.४.३६.४३६.

मित्रयु (मा. वि.) ७.४.३५.३५०.

°मित्रयु (मा. वि.) १.१.५७.१२९.

मित्रयुशब्द ६.४.१७४.२३५.

मित्रशिक्ष ६.४.३४.१२५.

मित्रावरुण ३.२.१७१.१३२; ६.१.१२.१३; ७९.
^{५२}५२; ^{११३५}११३५; ^{१०८८२}१०८८२.

मित्वत् १.४.१३.३१६.

मित्संज्ञा ३.१.३०.३६.

मिथस्त्र (अ.) १.१.९.६३; ३.३.१५६.१६५; ७.
^{४३५३५०}४३५३५०.

मिथ्या (अ.) ^{११}२.

मिद् (धा.)

मेवति १.१.३. ^{१२१९११२६}४६.

मेवतः १.१.३.३६.

मेवन्ति १.१.३. ^{११३६}४६.

मिद् (धा.) १.१.३.४५; ^{५७}५७; ६.४.१३.
^{२१२}२१२.

मिद्ङ् ३.१.३०. ^{२३१२२}३१२२.

मिद्चोऽन्त्यात्परः (पा. सू.) १.१.२१.७३; ^{४६.११३}४६.११३; ^{४७.११३}४७.११३; ३.४.२६३; ६.
^{४.४७.१७१}४.४७.१७१; ७.१.५४. ^{६१२६१२७}२५९; ७२.
^{२६३}२६३; ८.२.७०.

मिद्चोऽन्त्यात्परत्व १.३.४.२६३.

मिदनुषङ्गसंयोगादिलोपार्थ १.१.७.३६.

मिदि (पा. श.) १.१.३.४२; ^{४५५५६६}४५५५६.

मिदि (पा. श.) १.१.३.४७.

मिद्वर्णः (पा. सू.) १.१.३.४२; ^{४५}४५; ७.३.
^{८३.१०११५१५}८३.

मिद्वर्ण उज्जुसि (न्या.) ७.३.८३.३३५.

मिन्न ३.२.१०२. ^{११११४}११३.

मिप् (प्र.) २.४.४९.४६; ३.१.८३. ^{१६२०}६३.

°मिप् (प्र.) ३.१.८३.६३.

मिमीति (पा. श.) १.२.६४.२३७.

मिश्र १.१.५१.१२७.

मिश्रीकरण २.१.३५.३२६.

मिश्रीकृत्य (अ.) २.३.१९. ^{१७१२३१४}४५२.

मिष् (धा.)

निमिषन्ति ^{२८}३.

मिहि (पा. श.) ६.१.१२. ^{२११२२२२३}१६.

°मिहि (पा. श.) ७.२.१०.२२६.

मी (धा.) ६.१.५०. ^{१५१५}३९.

प्रमीणाति ८.४.१५.४६८.

प्रमीणीते ८.४.१५.४६८.

०मी० (धा.) ६२५०.३९.
मीग्रहण १२०९१६७.
मीढ (वे. श.) ६२१११.१६.
मीढुस् (वे. श.) ६२१२. १५५७. १६.
मीन (प्रा.) १२०६३१७७.
मीनाति० (पा. श.) १२०९१६७.
मीनातिमिनोतिदीडां ल्यापे च (पा. सू.) १२.
१२०.७७; ६२.४५.३५.
मीनातीत्यादि (ग.) ६२५०.३९.
०मीनोति (पा. श.) १२०९१६७.
मीमांसक १२०६४. ११११११११. २२२२९.
२३०; ३२.१२३.१२४.
मीमांसा ४२१४२०६; ९३.२४९; ३१५५.
३२५.
मीमादि ७४.९३. १६११९. ३६०.
०मीय (प्र.) ४३.६०. २२१२३. ३१०.
मु (पा. श.) १२३९.९८; ७३.१२०.३४३;
८.२.३.३३३.
मुक् (आ.) ३४.७९.१२२; ६२.१८६. ११९१.
१०११११२; ७.२.८२. ५५६१७१०१.
१५११६.
मुकय ४२०६३.२२६.
०मुकय० ४२०६३.२२६.
मुकयी ४२०६३.२२६.
मुक्त २२१.१८. १११११८१८. ३८१८१८. २.३. ११११३;
५१७१०८. १११११११११२. ४.४०३; ३.२.५६.
५११८. १०५; ४२.७.२०३; १३. १२११२१. ६०.
२२५; १५३.२६२; ५.२.४. ३७२; ९७.
३६५; ३.६८.४२०; ६.३.१. १३११४.
७.४.१२. १३११३; ८.३.४५.४३५.

मुक्तसंशय १२२१.२१.२१; २.६४.२४५; ४.५५.
३३१; ३.२.२६.३५; २.१२३.१२३; ४.
३.३९.३०१.
मुख (प्राण्य.) २२२२२२२. १२.८.२६; २०.
२५; ४३.१०५; ७०.१८०; ७२.१८०; २.
२७.२०३; ३.२०.२७३; ४.१३.३१६; ६०.
१३१११. २.२.१.३६१; ३६.३६६; २.
२.४.२३; ३.२.८०.१०१; ४.३.६०.३१७.
५.४.७.४३१; ६.२.२८.१२; ६०.४०;
२.१७७.१३८.
मुख० (प्राण्य.) ३०; १.२.८. २६१२६१२६.
१११२१२१५. ६०; ४.३.६०.३१०.
०मुख० (प्राण्य.) ५.२.१०७.३१७.
मुखग्रहण १२.८. ६११११११५. ६०.
मुखतीय ४.३.६०.३१७; ५.३.४८.४१३.
मुखद्वितीया १२.८. ६०.
मुखनासिकवचन १२.८. १११५. ६०.
मुखर ५.२.१०७.३१७.
मुखवचन १२.८. ३११३११४. ६०.
मुखसुखार्थ २३; १.२.१.२३; ५०.१२०; ६१.
८७.६३.
मुखस्वर (पा. श.) १२.४१. १२४. ८१२४.
०मुखस्वर० (पा. श.) १२.४१.१००.
मुखोदात्तत्व ६.२.१७७.१३८.
मुखोपसंहिता १२.८. ६०.
मुख्य १२.१५.७१; ६.२.६१.२०; ३.४.६.१६१;
८.३.८.४३५.
०मुख्य १२.१५.७१; ४.१०.८.३५४; ६.३.
४३.१६१; ८.३.८.४३५.
मुचू (धा.) १२.६५.१७१.

मुच्यामहे १.३.१.२५७; २.१.१.३७५;
 ६.४.४०.२००.
 मुमुच्यते ३.२.५६.१०५.
 मुमुक्षति १.१.६५.१७१.
 मुष्वादि (ग.) ७.१.५९.२६२.
 °मुचि° (पा. श.) ७.२.१०.२३३.
 मुचोऽकर्मकस्य गुणो वा (पा. सू.) १.१.
 ६५.१७१.
 मुञ्चत् १.१.५६.१८१; ८.४.२८.१११३१४.
 मुञ्जीषीकतूल १.१.७२.१८७.
 मुण्ड (प्राण्य.) १७; १.२.६४.२३४; ३.१.८.
 २६१२८; ११२१४.
 मुण्डयति ३.१.८.११५१२३; ३।१।१११.
 मुण्डविशिष्ट ३.१.८.१११.
 मुण्डादि (ग.) ३.१.८.५६.
 मुण्डिन् १.१.१.४२.
 मुत्व (पा. श.) ८.२.८०.४१८.
 मुदित ८.२.४२.४०६.
 मुद्ग (सा. पे.) ४.३.१५५.३२४; १६६.३२७;
 ५.१.३७.३५०; ९०.३६०.
 मुद्गप्रस्थ ५.१.११९.३६७.
 मुद्गल ४.१.४९.२२०.
 मुद्गलानी (वे. श.) ४.१.४९.२२०; ५.२.
 १०९.३१७.
 मुद्गविकार ४.३.१५५.३२४.
 मुभाव ८.२.१.३६६; ३.३.३७; ३६८.
 मुम् (आ.) १.१.४१.१००; ४.२.३०८; ८०.
 ३४६; ३.२.२६.१०१; १०२; ५६.१०५;
 ६.३.६६.१११३१६.
 °मुम्° (आ.) १.४.२.३०८.
 मुमभाव ७.३.१२०.३४३.

मुमर्थ ३.२.५६.११०५.
 मुमागम १.४.८०.३१६.
 मुसुर्थु ३.१.७.३३.
 मुस्वचन ६.३.६३.१६५.
 मुसुर ८.२.७८.४१३.
 मुसुरीयति ८.२.७८.४१३.
 मुष् (धा.)
 अमोषति १.१.३.३२; १७; २.११.
 ११३; ३.१.४.५३.
 मुष्टिक ३.३.३६.१८.
 मुष्टि ३.२.२९.१३१७१६.
 °मुष्टि १.३.१०.२५१.
 °मुष्टि° ३.२.२९.१०२.
 मुष्टिधम ३.२.२९.१३१६.
 मुष्टिधय ३.२.२९.१३१६.
 मुसल (गृहो.) १.१.५०.१२२; २.१.१.३६०;
 ८.१.१.३६८; ३.५९.२४२.
 मुसलवध्य ३.१.७.२२.
 मुसलोद्यत २.२.३६.४३८.
 मुह (धा.)
 मुह्यति १.२.२४.३२६; ३२७.
 मुहुःकामा ८.३.४१.४३४.
 °मुहुस् (अ.) ८.३.४१.४३४.
 मुहूर्त (का. वा.) १.१.३.३३; ५०.१२२; २.
 ६४.२६६; २.१.२९.३६८; ३.१.९१.
 ७३; ४.२.१.१७३; ४.१.३.१६८; ५.१.
 ८०.१४१८; ३.११८.४२१.
 मुहूर्तमात्र ३.२.११०.११६.
 मूढ ४.१.१६१.२६३.
 मूत्र (धा.)
 मूत्रयति २.२.६.४१३; ३.२.१२६.

प्रणयमयत १.१.२०.७६.

°मेखला° ५.२.१२२.३९९.

मेखलाविन् ५.२.१२२.३९९.

मेघ ६.१.१२. २३/२३.

मेङ्ग (घा.) १.३.९.२६७; ३.४.१९. १९/१९।
२०।२१

मेजन्त १.४.५६.३९०.

मेद २.३.६१.२६६.

मेदिन् ६.१.६८.१७; ८.२.६.३९१; १५.३९६.

मेघा° ५.२.१०९.३९७.

°मेघा २.२.३४.२३६.

मेधाविसंमत ३.२.१२३.१२४.

मेधिर ५.२.१०९.३९७.

मेध्य १.१.४४. १८/१८; १८/१८.

मेनका ६.४.१२०.२३९.

मेनि ३.२.१७१.१३५.

मेय ३.१.१२९.२३.

°मेरु ६.३.७०.१६२

मेरुडहितृ ६.३.७०.१६२.

मेरुपुत्री ६.३.७०.१६२.

मेव (प्रा.) ३.१.१३५.३९; ९३.

मेषाद्यर्थ ३.१.१३५.३९.

मेस्याच्छब्दलोप ४.४.३०.३३१.

मैत्र ५.४.३६.२३५.

मैत्रेय (मा. वि.) १.१.५७.१९; ६.४.१७४.

२३२; २३५.

मैत्रेयक ६.४.१७४.२३५.

मैथुनेच्छा ७.१.५१. १२/१५.

मैनिक १.१.६८.१७७.

मोनुस्वारः (पा. सू.) १.१.४७.११५; ११५;
८.३.३३.४३०.

मोदक (खा. पे.) ५.१.११९.३६६.

मो राजि समः कौ (पा. सू.) २.४.३२.४२१;
५.३.५.४०३; ७.१.४०.२५३.

मौख १.१.४९.११९.

मौञ्ज (घा.) ४.२.१२४.२९९.

मौञ्जीय ४.२.१२४.२९९.

मौण्डार ४.१.१३०.२५९.

माण्ड्यै ३.१.८. ३/५.

मौण्ड्यमात्र ३.१.८. ३/५.

मौद् ४.२.६६.२६२.

मौदक (यं.) ४.१.१.१३५; ८६.२३७; २.
१०४.२३७; ३.१०१.३१५; १२०.३९९

मौदकिक ४.२.३६.२७९; १०४.२९६.

मौदपैपलाद् २.४.३.४७४.

मौदिक ५.१.३७.३५०.

मौदलिकेर ४.१.११४.२५६.

मौदल्य (मा. वि.) २.१.६९.४०६.

मौनिचिती ४.१.६५.२३७.

मौर्य ५.३.९९.४३९.

मौषिकार ४.१.१२०.२५२.

म्रदयति ६.४.१५१.२३०.

म्रियाति (पा. श.) १.३.१.२५२; ६२. १५/१६.
२८२.

°म्रियाति (पा. श.) १.३.६२. १८/२७२१;
१२३/५६१२.

म्रियतेर्लुङ्लिङोश्च (पा. सू.) १.३.६२.
१२५.

°म्रियत्यर्थ १.३.६२.२३७; २३८.

म्लाच्छेत्र १.४.२.३०८.

म्लानीय १.४.२.३०८; ६.१.४५.१६; ३५^{१०}
^{१३}; ३६.

म्लुचुकायनि (मा. वि.) ४.१.९५.२५२.

म्लेच्छ २८.

म्लेच्छित्तवै (वै. श.) २.

म्लै (धा.) १.४.२.३०८; ६.१.४५.३४; ३५^{१०}
^{१३}; ३६.

म्लायति १.१.३.४३.

म्लायन्ति ६.१.४५.३५.

मम्ले १.१.५९.१५६; ६.१.१२.१८;
 ४५.३५; ३६; ७.१.८२.२७०; २.१.२७३

म्लाना ६.१.१२.१८.

म्लेयात् ६.४.१.१७१; ४६.११९.

निर्म्लेयात् १.१.७.३१३.

निर्म्लैयात् १.१.७.३१३.

म्लौचुकायनक (मा. वि.) ४.२.३६.२७९.

११११३ ; ४.१.७८. १४११५११५११६११६ ;
 ६.१.२०. १३११११५ ; ४.२२.११० ; ७.
 ४.८२.३५६ ; ३५७ ; ८३.३५६ ; ८.३.६१.
 १११ ; ११२. ११६१०.

यङ् (प्र.) १.१.२.५१.
 °यङ् (प्र.) ३.१.८५.६५ ; ६.१.९. १३१ ; १२ ;
 १६.

यङ्घिक ७.२.२६.२११.
 यङ्घन्त ३.२.१७१.१३५ ; ६.१.१. १० ; ९.१३ ;
 १६ ; ४.२२.११०.
 °यङ्घन्त ११३ ; १६ ; ७.२.१०.२८५ ; ८.३.६१.
 २१०.

यङ्श्चाप् (पा. सू.) ४.१.७८.२३०.
 यङ्प्रकरण ६.१.९.१६ ; ७.३.३०. १५११६११७
 ३२१.
 यङ्प्रसिद्धि ३.१.२२.३९ ; ३६.१२.
 यङ्लुक् ६.४.८७.२११.
 यङ्लुगन्त ६.४.८७.२११ ; ७.३.३८.३३९ ; ४.
 १०११२११३११५
 ६५.

यङ्लुगर्थ ६.४.८७. ६११०.
 यङ्लुग्रहण ६.४.१. ३१३०.
 यङ्लोप १.१.५७. १२११७ ; ३.१.३०.३६ ; ६.
 १.१.२३ ; ४.९३.२१२ ; ७.२.१०.२८५ ;
 २८५ ; ३७.२१३ ; २१२२२.

यङ्लोपार्थ ७.२.१०.२८५.
 यङ्स्वचन ३.१.२२.२९.
 यङ्स्विधि ३.१.२२.२८ ; १५११७ ; ११. २४२२
 २११.
 याचि भम् (पा. सू.) १.१.६२.१६३ ; १.६५ ;
 ६३.१६७ ; ४.१.२१७ ; ६.१.१३.२१.

यच्छब्दनिमित्तक १.१.४६.११३.
 यञ् (धा.) १.३.७२.२११ ; ६.४.१२०.२१९.
 यजति ३.१.३३.१७ ; ६.१.८५.१६३.

यजन्ति १.३.७२.२११ ; ३.१.२६.
 ३२.

इयाज ६.१.१७.२१५ ; ३०.२१.
 इयज ३.१.३६.२५.
 ईजतुः १.२.५.१११ ; ६.१.१२. ६१८ ;
 ७.१.८२.२७० ; २.१.२७८.

ईजुः १.२.५.१११ ; ६.१.१२. ६१८ ;
 ७.१.८२.२७० ; २.१.२७८.

यक्ष्यति ३.१.३३. १८१२५.
 यज ४.४.१२०.३३५ ; ५.४.३०.२३५.
 यजतम् ३३ ; १.१.२८.११३.
 यजेत् ७.२.८०.३०३.
 यजेयुः १.४.२.३११.

अयाक्षीत् १.२.११.१११.
 यजते ३३ ; १७ ; १.२.३७. ६१६१८
 १०१११११११२ ; ३.७.२.२१६ ; ४.३२.
 ३३१ ; ३.१.२६.३६ ; २.१.२७.१२१ ; ५.
 १.७२.३५६ ; ८.१.६६. १२१७३.

यजे ६.१.८५.६३.
 यजामहे ३.१.१३.२१० ; ४.४.१२०.
 ३३५ ; ५.४.३०.२३५ ; ६.४.७७. २१२२.
 यक्ष्यते ३.१.३३.२१२.
 यजताम् ३.३.१०.११०.

अयजे १.४.२.३०७ ; ६.१.८७.६६.
 यजेत १६ ; ६.१.८५.५७ ; ५८ ; १०८.
 १२ ; ४.१०.२.२११.

यजेरन् २८.
 यक्षीष्वम् ८.३.७९. ११२२.
 याजयति १.१.५८.१५१ ; ६.४.२६.
 ११९.
 याजयन्ति ३.१.२६.३३.

याज्यामः ३.२.१२३.१२३.
 याज्यांचकार १.१.६३.१६८; २.४.
 ८१.२१७.
 याज्यिष्यन्ति ३.३.१०.११०.
 याज्येत् ३.३.१२७. १११२.
 याज्यते ३.२.२६.३२.
 इज्यते ३.३.९५.१५२; ६.१.८२.५३;
 १०८.२१; ४.१०२.२३२.
 ऐज्यन्त ६.४.२२.१८५; ७.२.२०८.
 याज्यते १.१.५७.१२३; ६.४.२६.
 १६९.
 यियक्षति १.१.६५.१७१; २.१०.
 ११७; ६.१.९.१५; ९.१.७६.
 आयेजे ६.४.१२०.२१९.
 उपेयाज ६.१.८५.६१.
 उपेजतुः ६.१.१०८. १२१९६.
 उपेजुः ६.१.१०८.२३६.
 उप इजतुः ६.१.१०८.२३३.

यज् (धा.) ३.१.९.२०.
 यजत् ६.१.६८. ६६; ४.१२.१८२.
 यजमान १२; २.४.२९.२८६; ३.२.१२७.
 १२९; ३.१३१.१५३; ४.७९.१८२; ५.
 १.११९.३६८; ६.१.१८६.११२; ४.१.
 १८०; ७.२.८२.३०३.
 यजादि (ग.) १.१.५७.१२२; १२५; ६३.
 १६७; ४.१७.३१९; ३.१.९. १११२।
 १२।१२ ; ३६.२५; ३.९०. १५१; ४.१.
 ७८.२३०; ५.२.५२.३८५; ६.१.१६.
 २२; १७.२५; ३०. १।१।५.
 °यजादि (ग.) १.२.१.१६६; ६.१.१७.
 १२।१२।१५।१७ ; ३७. ३१.

यजादिपर ६.१.१३.२३.
 यजादिपरता १.१.६२.१६३; ६.१.१३.२२.
 यजादिप्रत्यय १.१.६३.१६७.
 °यजादिप्रवृत्ति १.१.२५.११२.
 यजादिविधि १.१.६३.१६७.
 °यजादीनां किति (पा. सू.) १.१.५७.१२६.
 यजाद्युपदेश १.१.२५.११२.
 यजि (पा. श.) १.३.७२.२६३; ३.१.३६.
 ५।५; ६.१.९. ६।१०.
 यजि° (पा. श.) ३.१.२६. ३।१।२.
 °यजि (पा. श.) ५.१.७२.३५८.
 °यजि° (पा. श.) ३.३.९५.१५२; ७.२.१०.
 २८३.
 यजिफल १.३.७२.२६३.
 यजुःशब्द १.१.६८. २७।३३.
 यजुस् (प्रं.) १.१.६८. १७।३३; ३.१.१.३७१;
 २.११.२१२; ५.४.७७.२१०; ८.३.५९.
 २३६.
 यजुष्क्रियते २.१.१.३७१.
 यज्ञ १.२.१.१२३; ३.१.७८.१११; ६.६.११. ४.
 २.६०.३८३; ६.८. १२।१२; ४.१२०.
 ३३५; ५.१.९२. ३३१; १५. ७।१।११
 २.३९.३७९; ४.३०.२३२; ६.४.२३.
 १६२; १०६.३१५; ६.४.२०.२६३.
 यज्ञ° ५.१.७१.३५३.
 °यज्ञ १.३.१०.२७३.
 यज्ञक ५.२.८३.२२५.
 यज्ञकर्मन् ५.१.७२.३५३.
 यज्ञका ७.३.२५.३३५.
 यज्ञगा १.
 यज्ञग्रहण ४.३.६८. १७।२०.

४.२.३०८; ६.१.१२.१३; २.२९.१२५
१६।१८ ; ४.२२.१८८; ७४.२०९; ८.१.
१७.३७९; ३७२.

यण् (प्रत्या.) ६.४.२२.१९९; ४८.२००.

यण् (प्रत्या.) १.१.५९.१५६; ४.२.३९१;
५.१.६९.४६; ६.४.४८.२००; ७.२.३.
२८२; ४.१.३४५.

यणादिपर १.१.३.१३.

यणादिपर ६.४.१५५.२३०.

यणादिपरार्थ ६.४.१५५.२३०.

यणादिलोप १.१.५७.१६९.

यणादेश ३६; १.१.५७.१४२; २३।२।२५
१४३; १४७; १४९; १५०; ७२.२०।२१
१८।२१।२१।२२ १४।१४।१५।
४.१. ३०० ; २. ३०६
१५।१६।१६।१६।१७।१८।१८।१९।१९।

२० १५ ३।१।१।१५।१८।१८ ४।५।
; ३०८; ३०९ ; ३१०

२२ ; ३११; ३.१.३६.३६; २.३.९७; १०९.

११६; ११७; ६.१.१२.१७; ५।५
१५।१६ ५३; ३७.३२; ७७.५।९ ८।१६
२६; ५३; ११.

२०।२।७।२।२।४ १।५ ३।५
; ७२; १६७. १०६; २.५२.

५।८।८ १४।१४।१६।२१ ११
११९; १२९ ; ३.३४.१५१;

४.२.२. ६।७। ११।११ १७
; १९१; ४८.१६।

१७ ; ८२. २।१४ ; ८७.२।१; १४८.२२२;
१६।१९ ; ७.२.१०५.३१०; ३.३.३१३;

४.२.३४६; ८.२.४.३८८; २३.४०१; ७८.

४१४; १०८.४२६.

यणादेश १.१.५७.१४२; १६।१९; ५९.१५७;

६.१.९१. ६।११।१३।१४।१६।१७ २।३।

५।७।९।९। १२।१५ ; १०२.७९; १९०.

११३.

यणादेशविषय ६.४.१४८.२२७.

यणादेशार्थ ६.१.१९०.११३.

यणस्थान १.४.३.३१९.

यणस्वर ८.२.४.३८८.

यणस्वरबाधन ८.२.१०८.४२३.

यत् (धा.)

यतते २.१.१. १९।२० ; ६९. १९।२०.

यतस्व २.१.२.३७५; ५.४.३६.४३५.

यतिता ७.२.८.२८८.

यत् (प्र.) २५; १.१.७२.१८३; ३.१.९४.

११।७२ ; ९७. ३।४। १०।१२। १६।१७ ;

१२३.२७; १३०.२९; ४.१.८५.२३७; ९०.

२४३; २.१०.४.२५५; ३.४.३०३; ३९.

३०८; ५.१.२.३३७; १११.३६२; २.४.

३७२; ४.३६.४३६; ६.१.६३.४३.

यत् (प्र.) १.१.६१.१६०; ४.१.९०.२४३; २.

९.२७४; १०.४.२६५; ३.४.३०३; ५.१.

२.३३७; ६.१.६३.४२; ३.५०.५६२;

८.१.५६.३७३.

यत् (प्र.) १.१.६१.१५९; ४.१.१५.२०३;

२.९.२७४; ५.२.४.३७३; ५१.३८४.

यत् (प्र.) ६.३.१.१६२.

यत् (धा. सा.) ८.१.३०. २।२।४
३७५.

यत् (अ.) ३.१.१३२.९०; ४.६८.१७३; ८.

३.४५.४३६.

यतः (अ.) ३२; १.१.२३.२७; २७.३८; ३८;

९६; १२; ४४.१०३; ४९.१२६; २.२७.
१५।२०; ३२.२०८; ४३.२९५; ४५.२३०;
३.१.२५५; ४.२३.३२४; २.१.१.
३६०; ३६३; २.२४.४२१; ३.१.

१२; ७.११; २८. १२।२३; ४.३५.
 १८३; १८.५; ३१.१.३; ३१.११; १२.
 ७६; ४.१.१०.२२; १५३.२६२; २.५.
 २३।२५; ५.१.२. १५।१८; ११९.३६७
 १८; १२०. १०।११ ३६९; २.२८.४०८; ३.२.
 १०२; ८.४०५; ६.१.२०५.११७; ३.३५.
 १५१; ४६.१६१; ४.११०.२२२; ७.३.
 ३.३१३; ४.९.३१७.

यतम ८.१.६६.३७९.

यतर ६.४.१६३.२३२; ८.१.६६.३७९.

यतस्त्य ४.२.१०४.२१२; ५.३.१०.४०४.

यति (पा. श.) ३.१.९७. १३।१४.

यतितुम् (अ.) ७.२.८.२३३.

यती ८.१.३०.३७५.

यतोऽनावः (पा. सू.) ६.१.२२३.१२३.

यत्काम ४.२.२५.२७६; ८.१.६६.३७९.

यत्कृत ५.१.११९. २१।२२. ३६६.

यत्क्रिया ६.२.१३९. २१।२२ १३५; ८.१.७१.३८२
 १५; ४.१६. २०।२१ ४५८.

यत्क्रियायुक्त १.१.२०.७५; ४.६०. ३१२; ९०.
 ३४८; १३.३४८; ६.१.९१. ९।१०; २.
 १३९. १५।१९।२०।२१।२२ २६; ८.१.
 ७०. ९।१४ ३।१०।१३।१४।१५ ३८२; ३.
 ६५.४४३; ८७.४४६; ४.१.४.४५७; १६.
 १७।१९।२०।२१ ४५८.

यत्न २० ४ २७।२८; २० १६ १२ २।३
 १; ६; १; १०; १४; १६;
 ३५; १.१.१.३९; २०; १३; ३.१४; ९.
 २७ १।४ ६१; ११.२२; १९.७२; २१.७६; २७.
 ६७; २८; २९.११; ४९.११८; ५०.१२०; ५६.
 १३३; १३४; ५७.१४२; ५८.१५१; ५९.

१५; ६२.१६१; ६३.१६१; ६७.१७५;
 ६८.१७६; ६९.१७८; २.२७.२०४; ३२.
 २०९; ५१.२२७; ५८.२२६; ६४.२३३;
 २६१; ३.१०.२६७; ४.१.२१६; २.
 ३७७; २१.३२२; २३. ५।५।६; १०३.
 ३५५;

२.१.१.३७८; ६९.१००३; ३.३२.
 ४५७; ४.१.४७२; २६.४७८;
 ३.१.३. ११।२३; ११.२७; ४०.१७;
 ७८.६१; ८३.६३; ३.१२.१६२; ४.१०३.
 १३३;

४.१.९३.२४७; २५१; २.६६.२८५;
 ११.२२८; ३.१५५.३२३;
 ५.१.११९.३६६; १२२.३७०; २.४.
 ३७२; ४६.३८१;

६.१.९.१४; ३७.३९; ८५.१५; १५८.
 १७; २.२.१२३; ३.३४.१५०; १५३;
 ३५.१५५; ६६.१६५; ४.१९.१२५; २२.
 ११३; २३.१६४; ४२.१६१;
 ७.१.१.२३९; ३.२४२; ३३.२५२;
 ३७.२५५; ७३.२६६; २.८.२८३;
 ८.२.८२.४१५; १०.४१५; ३.३४.
 ४३३; ४५.४३६.

यत्नार्ह १.१.१.१२; ४.८०.३२५; २.२.३०.
 ४३५.

यत्प्रकरण ५.१.६.३३५; ३९.३५१.

यत्र (अ.) १०; १६; १७।२०; १९; १५।१६;
 ११ २४।२५ १२ २५; २६; ३५;
 १.१.१. २६।२७ ४१; ३.२७ २२;
 १९; ४.५२५; ५.२२ १७ १ ५५; ५५; ७.
 २।२७ ५७; ९.६२; ११.११ १२.२२; ६९;

४१८; ३०१०४८; ११५०४०; ४२.
४५३.

यत्रतत्रस्थ ७०१०२३६; ४५५३५३.

यत्रत्य ४२००४२१२; ५३००४०४.

यत्रा (वे. शा.) १०.

यत्य ३०१०२३६.

यत्व २०४५४४८३; ७२०१०३०४; ३०५.

यत्वभूत ६०४२२०१८.

यत्स्थ २३००४११.

यथा (अ.) १२ १२२२२२ २२ ३ २१४
१६२१ ६१७८११२३२५ २५
२८ ८८८२३ १११५२५ ७१२
३१७ १२१३१३१९ २१०१२ ४।
५२४ १११११९ ६१७३२३३ ३।
१२१७ ५१८ १२१६ ८१९ ११३।
२६ १८ ४४७११९२ २३; २७
१० १२२५ १२२६ २२ १३१९।
२२ ४७७०१५

२५ २।६।१९१२८ ४
२४२५ २२ २।६।१०१६
५।७ १ ८।११२१२४
१४ ३०१२; ३५०३; ३८०५; १९३
३९०६; ४४०१; ५१७२०२२
१०३; १०४; ७१८ ४५०११; ११२;
४६०१२; ११३ ४७०१५;
४८०१८; ४६०१८; १०१०१९१२६
५० ३।५।७।१२२ ८।२३ ३।७।११
१२५; ५१ ८।१११३ ५६ ५।७।१३।
२२२२२२२२२५ १५१७ २४ ४।७।
११६।२२ २।८।१९ १४२१२५ ५७.
७।६।१९ १० १।२४ १५ १४।
१७।१८ २२२४ ५५१; ५८ ३।२६
५९०१६; ६१ ४।१५२३ ६२ ३।११।
१३ १२।१५ ११ २०२२२३
१३; १६२; १६५; ६३ १६५;
१३ १६; १६८; ६५ १७१; ६७ ७।१०१२।
१६ २१ १२२०२४ ७०१८०
१८ १२१; ७१०८२; ७२ १७२४
१०१३ १४१७ ७३०२१ ७४१९०;
२०१०१९१; १११ १७।१९। २०२०।
२१२२२३२५ १।४।११ ४०१६४;
९ १३।१५।१६।२५ २।६।७ १००१९७
१८ ११०१८; १८०१९; २००; २७.
२०३ १४ १३।१४१५ ३०२०६;
३१ २०८; ३२००३; २०९; ३३०२१०;
३९०२३; ४१०२१; ४३०२१५; ४५.
१६।१७।१८ १७१८ १।२।१६। २२
२३१; ५२०२३; ५९०२३०; ६३०२३१
१९ २३३; ६४ २३४; २३८; २३९

१९.२२२२ ; २४०; २४९; २४२; ५१९
 २५ ; १९ ; १३१ ; २४०; ६६.२३; ७१.
 २५९;
 २.१.२५३; २५४; २१०१२२ १११
 २४ २४२६१२६ ; २५८; २. २५९; २६०; ३.
 ११०१ १०१२१ १४१६ ; २.२६३; ७.
 २६३; २६४; ९. २६४; १५१२०
 २६७; २६८; ११.२७३; २३३७ ७२१
 १२.२७४; २७५; २७६; २७७; १४.२७८
 २० ; १९.२७९; २०.२७९; २५.२८१;
 २७.२८२; ६२. ११२३२५ ; २८८; ३३७
 ११११७२० ; ६६.२९०; ६७.२९१; ७८.
 २४ ; ७९.२९४; ८८.२९४; २९७;
 ४.१.३०४; २.३०४; ५१२१ ६७७
 ३११; ३०३३ १३. १५१८ २०
 २१. १३१५२५२६ ; ३२२; २३.३२३
 १७१९९ ४१९ १४१९९ १८११३
 ३२७; २७.३२८; २९.३२९; ३२.३३०;
 ४३.३३१; ४९.३३२; ५४. १८१९
 ५६. १३२१ ; ५७.३३९; ५९. १५२१
 ६०.३३७ ; ६३.३३६; ८४.३३६;
 ४१७११९ ; ८६.३३७; ९०.३३८; ९३.
 ८१०११८१९ ; १०१. ५१९१२०१२२
 १०४.३५१; १०८.३५२; ३५३; ३५४;
 १०९.३५४; २७१२२ १७
 २०.१.३५९; ३६०; ३६१; ११२१
 २० १२१६१८१२१ २३२४ ३३३
 १५१२३ ; ३६८; ३६९; ३७१; ३७२;
 ३७४; ३. ४१६१७१९ ; ४.३७५; ३७६
 ; ५.३७८; ७.३७८; ९.३७९; १०.

१७१९८१९ ; ३७९; ३८०; १२.३८०; १८.
 १९११११७१७ ; ३०.८१०
 ३८२ ; ३६. १३२६ ; ४०.३९०; ४१.
 ५१६ १० ११
 ३९.१; ४३.३९१; ४७.३९१; ५१.३९३;
 ३११३२० ; ३९५; ५५.३९७; ३९८; ५७.
 २२२३ ; ६०. २६१८ ; ६९. २४२६;
 १९१२३
 २.३. ११११२१४. २३२३२५ ; ५.
 ८१६ ; ४३०; ६. ४१०; ८१११३
 १९ ४७ १७२०
 ; ४१२; १९.४१८; २०. ४१८; २४.
 ३१२११६१९१२५ ५१८१११२६
 ४२३; ४२४; २२२५ १३२०१२३१८
 २५.४२७; २९. १२१६ ; ३३ ४१
 ४३३; ४३४; ३४.४३६; ३८.४३७;
 ३०.४४०; ४४१; ३. १३१७७७
 १९१२१ ; ४.४४५; ५. १४१५१६१७
 २० ; ७.४४६; ८.४४७; १२.४४८; १३.
 १४ १३ १९
 ४६.४५०; १९.४५२; ३२. २१०
 १११३ ; ३०.४५६; ४३.४५६; ४६.
 २१६६८१९१३११५२१ ५०.४६३
 १८२३ ; ५२. ४६५ ; ५४. ४६५;
 ६५. ४११३१९ ; ४६८; ६७.४६८; ६९.
 ४१०
 ४६९;
 ४.९.४७४; १२. १५१२ ; २६.४७८
 ४७६; ३२. ११३२१ ; ३३.४८२; ३४.
 ४८६; ३५.४८४; ४३.४८५; ४५.४८५;
 ४६.४८६; ७. १२२१ ; ७९.४८६;
 ६२.४८६; ८३.४८६; ४८९; ८५. २१०
 ; ५०९;
 ३०.१. २५ ७ १५२०१२१
 ११३१५१७१२० ; ३५ ; ६; ३. ४१४

३५.२८३; २८२; ६२.२९०; २९९;
 १२।१२।२२; ७२.२९५; ७७. ११.११
 २९२; १२।१२ १८।२० ; ३. १०; ५.
 ७ ११. १० २।३।५ २०; १२; १९;
 ११; ७.१२; १३; १२; ८.१८; १९;
 ९. १२।१२ २०; ११. २१; १९.२९; २२.२८;
 २२।२५ १ ७।१२।२२ ११ ६।६;
 २९; ३०; २६. ३१ ; ३२; ३३;
 ६।११ ३५; ३०.३९; ३१.२९; ३२.२२; २३.
 २१।२३ ५०; २८. ११।१२ ५५; ६०.५६; ६७.
 १।२।२।२।५।५ ५७; ८२.६२; ८७.६६; ९६;
 ९२. ५।७।१।५।१६ १२।१२ ; ११२.
 २५ ८६; १२९. ३।२;
 २.१. २५।२५ १० ७।२५ १६;
 ५.९८; ९.९९; ५८.१०६; ६०.१०९; ८७.
 ११२; ११०.११८; १११.११८; १२३.
 १२३; १२२; १२६. २।३।३।१७।१८।
 १९ ; १७८. १३५;
 ३.७. ७।८ १०. १६।१९।२० ; १५.
 १२३; २०.१२७; १३३.१६५; १३६. १।२।
 ६।८।११ १३७. १६।१७।१९ १३
 ; १३७. १६२ ; १६१.१६६;
 ४.१.१६८; २.१७०; ६२.१७७; ६७.
 १७७; ८५. १८२; ११०.१८७; १८८;
 ११२.१८८;
 ४.१.१.१९०; १९१; ३.१९७; ७.
 २०३; १३.२०५; १२. २।८।११ २०.
 २११; २५.२१२; ६६.२२७; ७८.२३१;
 १।१०।११।१२ ७९. २१।२२ ८८.२३९
 १० ; ८९. १०।१०।११।११ १।१।२।२
 ; ८९. २२१ ; २२२ ;
 ९०.२२२; २२६; १२.२८५; १३.१२।
 १५ २२।२२ १६।१९।१९।२२ १६.
 ; २२८; २२९ ; १६.
 १५।१६।१९ ११२. १।१२।१३।१६।
 २५२ ; ११२. २५५

१६ ; ११२. १२।२२ १८
 २६२; १६२.२६५; १६५. १८।१८ १८;
 १६८.२६३; २६९;
 २.५९.२८३; ६०.२८३; १०२.२९२;
 २९०; १३०.३।८
 ३.२२.३०६; ६८.३१२; १३२.३२१;
 १२०.३२३; १५५. १२।१६ १९।
 २३ ; १५६.३२६
 ;
 ४.७६. २०।२१ १०.३३५;
 ५.१.२.३३३. १३।१२।१२।१५।
 २१।२१।२२ १३. १३. ३।१६
 ; ३२१; १३. ३।२२; १९.
 ३२२; २८. १।१२।२५ १५।१५।१७
 ३।३; ७२. ३।२।७।८।९ ७
 ३।५; ७२. ३।५८ ; १५.३६१; ११५.
 ३।५ ५।६।११।२०।२२
 ३६३; ११९. ३।६७ ;
 २.२०.३७२; ५९.३८६; ७२. ५।५।७।
 ८ ; ७५. १५।१६ ७६.३८७; ३८८; ११.
 १२।१५ ३८९; १०७.३६७; १२५.२००; १३५.
 १०।१२ १०१;
 ३.५. २२।२३ २८. १६।१६।१८ २७.
 २९१; ५२.२१२; ५५. १७।१७।१९।१९
 ३।३।१३ २१५ ; ५७.२१३; ६६.२१८; ६७.
 १२।१५ २२०;
 ४.३०. २२।२२।२२ १५२.२२२;
 ६.१.१. १३ २०।२२ १०।११
 ६।६ ; ८. १५।१५ १.१८; १२.१९; १३.
 २१ २१।२३ २ १७.२१ ३०.२५
 २०; २१ ; २२; १७.२६; ३०.२९;
 ३२-३३.३०; ३७. ११।२१ १ १६
 ३२; ३३; ३३;
 ४५. ६।७।१६।१९ १२ ६८.१०
 ५ ७.५२; १३; ८५.६३; २।१५ ८६.
 ११ ३।२१ ८५.६३; १२.२१ १३५.
 २७ १३; १५९.१०१; १८६.१११;

२.२.१२३; ३९.१२५; ४२.१२६; ४९.
 १४१४ २२२६
 १२७; ५०. १२८; ८०.१३१; १३९.
 १.३५; १३६;
 ३.२५.१.१७; १.६८; २६.१.१९; ३४.
 ५५ १६१६ १७१९१२२
 १५२; ३७. १५६; ४६. १६० ;
 ५९.१६४; ६८.१६६; ७९.१७०; ८२.
 १७१; १०९. १.३१२५;
 ४.१.१.७९; १.३. १५१९६ २२.१९३;
 ४२.१.५७; ४७.२००; ४९.२०२; ६२.
 १११ १३१११९६ १७१९१२२
 २०६; ७४. २०८ ; ८२.२१०; ९३.
 २१२; १०१.२१४; १०६.२१५; ११०.
 २१२ १२०.२१८; १२१.२१९; १३०.
 २२१; २२२; १५३.२२९;
 ७.१.१.२३६; २१.२४८; २७.२५१;
 ३३. २५१२१५१९६ ५०.२५८; ५४.
 २५९; ५८.२६१; ७२. १११११
 २७२; ९६.२७२; २७५; १०२.२७७;
 २.२.२७९; ३. १५१९९ ८.२६२; १०.
 ११११११११११ ७१११ ६२.२२४;
 २८५ ३५. २९१; ६२.२२४;
 १११ १११२४२५ ७ १५१
 २९९; ६७. ३०० ; ३०१; ७८. ३०२
 १६ ; ८.४.३०४; ९१.३०५; १०२.३१०;
 १०.६.३११;
 ३.१.४. २०२३ १११२२ ३२६; ५०.
 ३२६; ५४.३२९; ५५. ३३० ; ७१.
 ११११९ १३. १३ ८७. ३३१
 ३३३; ८३. ३३५; ८७. ३३८;
 ४.२. २६७; ९. ३४७; ४७. ३५१; ५५.
 १४ १३११३१३१३ १६
 ३५२; ८३. ३५८ ; ९२. ३५९;
 ८.१.१.३६२; ३६४; ४. ३६६; ९.
 १११११ ५१६१७१६१९८ ६६. ३७९;
 ३६८ ; १२. ३६९ ;
 ७०. १८१९
 २.६. १११३ ७ ८१९ ३६३;
 ३८९; ३९१; ३९२; ३९३;
 म. भा. श. को. १११

८. ३९६; १५. ३९६; १६. ३९८; १९.
 ३९९; २२. ४००; ३२. ४०४; ३८. ४०४;
 ८६. २१२३;
 ३.१.४२४; ३४. १११२२ ४३. ४३५;
 ५९. ११११२०१२० ६१७७८८११
 २२२३ ४४ १६१७ ६५. ४३१
 ; ४४१; ६१. ४४१; ६५. ४३२
 २१ ; ७२. ४३३; ७९. ४४०; ४४५; ९१.
 ४४८;
 ४.१. ४५७; २. ४५३; ४५४; २०.
 २०१२०१२१ ४५९ ; ३०. ४६१.
 ५११५ १.१.५८.१५१; २.११०.
 ११७ १११२११६ ७२. ८१८३३
 ८१२५ ३१४; २.१.१.३६६; ४. ७९.
 ४९५; ३.१.२५.२७६ २.१२७.१२९; ३.
 १३१. १७१३; ४.२.१७३; ६.१.१.५;
 ७७. ५३३ ; १०२. ७८ ; ४. १६. १२४;
 ७.१.१.२३६; २८. २३२४ ; २.२.२७९;
 ३. ३. ३१८; ८. २. ८६. ४२९; १०८. ४२२
 २१
 ७२. ४२७ २७ २४ ११७ २११
 ; ७ ; ८ ; १० ; १६
 २२ ; ५६ २४ १४ १४
 ; १९ ; २३ ; २५ ; २६ ; ३२ ;
 १.१.१.३० ; ३. ४२ ; ४. ५१ ; ५. ५३ ;
 ८. १११११२११११११५ १२. ७३ ;
 २०. ३३३ ; ३८. ९५ ; ६६ ; ४४. १०५ ; ४५.
 ११२ ; ५०. १३२५ १२१ ; ५१. १२६ ;
 ५६. १३३ ; ५८. १५३ ; ६७. १७२ ; ६९.
 ७८११ ७७९ ७०. १८११ ७२. १२६ ;
 ४ १६१८ ४७. १९१ २२. २०१
 १८३ ; १८. २३४ ; ५१. ६१८११
 २८. २०६ ; ४८. २३४ ; ५१. ६१८११
 १० ; ६४. २४५ ; ७३. १६१८ ३. १०.
 २२२ ; २५३ ; १०१३ ; ९. २६९ ; ११.

२७३; १२.२७५; ४८.२८३; ७२.२९३;
 ८६.२९५; ४.२.३०६; ३०७; ९.३९५;
 १३.२१२३; २३.३२३; २४.३२७; २९.
 ३२९; ४९.३३३; ५१.३३५; ५२.३३८;
 ८३. १७१८; १०८.३५३; ३५४; १०९.
 ३३३
 ३५५;

२.१.१.३६५; २.२.४.४२२; ३.५.
 ४२५; ५०.४६३; ६.५. ४५१८१७१३१
 १३१९१९८ ; ४.१०.४७५; ३२.४२९;
 ६६.४९३; ७९.४९५;

३.१.२.१२; २६. ११११५
 ३६; ४८.५५;
 ६७.५८; ८५.६२; ९१.७२; ७३; ९४.
 ७८; १४; ११२.८६; २.८४.१११; ११५.
 १२०; १२३. २०१२२२; १२४.१२६;
 १४६.१३३; १७८.१३५; ३३.१३९;
 ११.१९१; ४३.१९८; ४४.१९९; १३१.
 १५८; १३२.१५३;

४.१.३.११७; १४; १८. १४१४
 २१०; १८. १४१४
 ३६.२१५; ४८.२१८; ७८.२३०; ७९.
 २३३; ८३. १९१२१२२
 २३५; १२.२६५;
 १०४.२५५; ११२. ८१२१९
 २५५; ११४.
 २५६; २५७; १६५.२६८; २.३४.२७६
 १३१३१९६१९ ; ६६.२८५; २८६; १२.
 २९०; १०४.२९४; २९९; ३.६८.३१२;
 १३२.३२१; ८११९; १५६. २०१२१२२
 ३२५;
 ; ४.२०.३३०; १४०.३३५;

५.१.१. १११३१४
 ३३६; ६५. १०१११
 ३६१;
 ११९.३६६; १२०. १२११३
 ३६९; २.९५.३६०;
 ९७.३६६; ३.५.४०३; ४.३०.४३५
 १५४.४४३;

६.१.६१.१०; ११; ८७.६८; १०३.
 २१; १५८.१३; २.३३.१२५; ३.२६.
 ४९; १०९. ८१२११४
 १७४; ४.२२.१८९; ६२.
 ३१४१६१७१० १११ १२०.१९८;
 २०५ ; २०६;

१४९.२२९;
 ७.१.२०.२४२; १८.२१७; ३९.२५६;
 ४०.२५७; ५०. २०१२० ४११७७
 २५८; २.
 ८.२८३; ९८.३०६; ३.१४.३२०;

८.२.१.३३५; ८८.४१९; ४.१.४५२.

यम् १२; २४; ३५; १.१.३.४३; ७१.
 १२२; २.४३.२१५; ४८.२२२; ३.६२.
 ६१९; ७२.२२२; २९३; ४.३२. ८१३१
 १६; २.२.६.४११; ३.७.४११; ३.१.२.
 १५१७७ ; ३. ५१६१९ ७
 ५.११; २६.३५;
 २.१२३.१२३; ४.६७. १२१३१५१६।
 १८ ; ४.४.५९.३३२; ५.२.४२.३८०; ६.
 ३.७६.१७०; ७.१.१२.२१५; ५०.२५८;
 ८.१.६६.३७९; २.७२.४१३; ४.१४.
 ४५३.

चाम् १.१.७.५८; ६९.१७८.

येन १०; ६; ११; १.१.६.५६; २१.
 ७८; २३. ७७; २८.१२; ३८.१५; ४४.
 १०८; ७२.१२३; २.६४.२११; ७२.
 २५२; ३.१.२५०; ९.२६६; १२. १४१४
 २७६;
 ६७. १५१६; ४.२.३०५; ३०७; ५२.
 ३३८; ८.१.२१९; १०९.३५५;

२.१.१. १५१९
 ३६३; १६२०
 ३६५;
 ३. १०१११३
 ७७; २०. ३८२; २.५.
 १४१२१२१२२२२
 ४०९ ; ३.५.४४५; १८.

१२१७; २०. १२१७; ३७. २१८; ५०.
१३१७
२११७

२.१.७.११; ८.१८; १९.२७; ८७.
२११२२; १४.७२; २.१०२. १११४; ३.

११. १११८; १३१.१५८; ४.९.१७१;
८५.१२१;

४.१.३.११७; १२.२४६; १३.१२१
१६१८; २.१०.२७१; ३४.२७७; ३.

१५६.३२६;
५.२.४७.३८२; १४.३५३; ३.७४.

४२१; ४.७.४१४;
६.१.५०. १११११; ८९.६९; १६६.

१०८; २२२.११९; ३.५.११३; ६८.
१६७; ४.२२.१२३; १६३.२३३;

७.१.२८.२५१; ३३. ११११५; २.३.
२३१; ४.२.२०; २१६; ३.४.३२१;

५.४.३३०; ४.१.३४१; १३.३५९;
८.२.२३.४०१; ७२.४१२; ३.११२.

४५०.
चाभ्याम् २.२.२९.४३२; ६.१.१८२.

११०.
यैः २.४.५०.४७५; ६.१.१६८.१०६.

यस्मै १.१.१. १५११६; ५.१.४७.३५२;
२.९१.३८९.

येभ्यः १.३.६२.२८७; २८८; ४.१.
७९.२३३; ६.१.१८२.११८; ७.२.४४.

२१६; ८.२.६२.४१५.
यस्मात् २३३; १.१.१. २३३; २१. १८१८

५०.१२४; ६०.१५६; ६३. २०१२४५१
२६ २३३; २.१०.११७; ४८.२२४; ३.

९.२६५; ६७.२१२; ८८.२१५; ४.१३.
१७१७१९१२२ १०११६ ११२३१५७
३१५; ३१७; ३१८;

६२. १५१८
३४३;
३.१.३. २४; ८.१७; ७८. १९१२०१२३

६१; ४.२१.१७२;
४.१.६. ३१७; १४.२०६; ४८.२१६;

५.२.४६.३८१; ३.१०.४००; ४.
१५.४. ३३१;

६.१.१. १४; १३. १७१७१९१२२;
६९.३७; ८७.३५; १६८.१०६; ३.४६.

१६०; ५०.१६२; ४.१. २११२२; ३४.
२११२५
११५;

७.१.३७.२५५; ११२; १६.२७५;
८.१.१.३६९; ३.४५.४३६; ७९.

४५५.
यस्य २७२९; १८ २८ १५ २७
२०१२५१२५ ३१७७७७७७१२११

; १११; १५; २२; २७
१.१.३. २१; ७७; ५.५३; ७.१७१
१२११११११२० १. १५१२४; २३.१५

; ९. ६२; २३.८०;
२७.८६; ४. १.१५११६१२२१२३; १९
१०५;

४५.१११; ११२; ५०.१२२; ५६.१३३;
५७. ११८; ६०.१५८; ६२.१६१; ७०.

११७; ७१. १११११; ७२. ११११; ७३.
१६१९; ७४. १२११११७; २.१.१११;
१८९; ७४. ११०; २.१.१११;

४३.२१५; ४५. १११२०; २२२; ४७.
२३३; ६.४.२३७; २३१; ११२१; २१६;

३.१. ७१२३१२३; ७.२३३; ९.२६५; १२.
२७५; ६६.२१६; ४.१.२१६; १५११२१

१६१२२२७ ६१११५१९१२४७
२१८; २१९; ३.३१४; १३.३१६; २७.

चस्याः २; १.१.४९.१२९; ५०.१२३;
 ४.१.५२.२२१; ५.१.१२०.३६९; २.४२.
 ३७८; ६.३.३५.१५४.

यासाम् ४.१.१.१९२.

चस्याम् २.३.३२.४५७; ६.१.११३.
 २३; ३.३५.१५४; ४.१३०.२२१; ७.१.
 ५४.२६०.

चत् ६।७।८।९ ४।८।१४।१५।१७
 ३।२।९ १८ २२।२४।२६ २४।२५ १।
 २।२।१० २।२ १।२।१० १०।२३ ६
 ११।२६ १३ ९।१४।१९।२०।२२ २।२।
 ३।१० ६ ८।११।१२ ८।१०।१७।२३
 १४ ४।६।११।१२।१३ १८ २५ २२
 १७।२३।२४।२६ २६ ९।१४
 ११।२.१.१.३७; ९।२.१.३.९; ५।७
 ३. ५।१२।१६।१७।१८।१९।२१।२२ ३।५
 १५।१८।१९ १२ १५।२०।२१ ५. १८।
 २०।२८।२८ ४।१३।१५।१५।१७।१७।
 १८ १३।१५ ७. ९।१३।१५।१८ २२।
 २५।२७ ५ ५।२५।२५ ६३; १०.
 १७ ७।९।२२।२३।२४।२५ ३।३।८।
 ६४; ११. ७।९।२२।२३।२४।२५ ३।३।८।
 १३।१९।२२ १४ १४।१५ १४.
 २४।२४ २ ७१; १५.७१; १८.७१; २०.
 ८।१० १०।१२ १९ २२।२४।२५
 ७५; ७६; २३.८०; २९
 ३।६।६ २४.८३; २७.८६; १५ ३।५।
 १८।२० ३०.९२; ३४.९३; ९३; ३८.
 १७ १९।२१ १।२ १८ ११.१३।
 १६; ३९. १६; १७; १८; ४१.१००
 २२।२३ ४३. ७।९।१४ १०।१०
 २१ ५।१५ १७।१७।१७।१८
 १०४; १०५; १०६; ४५.
 १५।१६।१८।२१ २३।२५ १०।२३।
 १११; ४६. ११२; ११३

२६ २।३।१३ ४७. २२।२४ ७।१३
 ; ११४; ४७. ११४; ४९.११९;
 ५०.१२१; ५१. ३।४।६ ७।२३ १४
 ५३.१३१; ५५.१३२; ५६. ८।२३ ३।५।
 १८।१८।१९।२०।२७ ; १३७; १३८;
 १३ १२।१७।२४ २६।२७ १४४;
 १३९; १४०; ५७. १४२; १४४;
 ११।१३ ८।२४।२४ २०।२३ ७।९
 १४६; १४७; १४८; १५१;
 ५९.१५५; १५६; १५७; ६०. १७।१८
 ६२. ३।४।६।७ १७।२० ३।७।११।२
 ६३.१६६; १६७; १३।१३ ६५.१७०;
 ६७. १।४।११।१६।१७।२१ ६८. १५।१९।
 २३ ; ६९. २२।२४ ६।१२ १६०; ७०.
 १८१; १८४; १८६ ;
 २.१.१९२; ४. १७।२३ ५. १९।४;
 १४।२६ १ १७ १८. ६।९।
 ९. १९६; १९७; १८. १९९; २७. २०३
 १३।१६।२० १०।१४।२४ १०.
 ; २०४; ३०.२३७;
 ३२.२०९; ३३. ५।८।११।१४ ८।२२
 २१०; ४१. २१३;
 ४३. ६।११ ४४. २१६; ४५. २१७; २१८
 २३ ९।११।२१ २।६ ४७. २१३; ४८.
 २२४; ५२. ५।६।१९९ १०।१४
 ६३. २३२; ६४. ११।११ १।५।२४।२४ ;
 १६।१८ ४८ १५।१६।१७।२२ २३;
 १२।१९।२१ २१।२२।२२ २४;
 २४५; २४६; २४७; ६५.
 २४७; ६६. २४८; ६७. २४८; ६८. १३।
 १४ ; ७१. २५१;
 ३. १. ११ २।५।६।२० २१९ ९
 ३. २६२; ४. २६२; ७. ८।१० ९. १९।
 २३ १।२।३।४।५ १२।१४ १०।१२
 ; २६७; १२. २।१५; २७६;
 १४. ५।१५ २०. २७९; २५. ९।११ २७.
 २७; ६०. २८६; ६२. ५।११।१९।२४
 ; ६७. २९०; ६।६ २५२; ७९. १११;
 २९२; २९३; ७९. २९४;

४.१.३००; २.१९१७१ १८२३
 ३०६; ३०७; ३१०; ३३१; ३३३
 २०; १३.३१७; ३१८; १४.३६९; १७.
 ३१९; १८.३२०; २१. ११२२२३ २५
 ३२२; २३.३२५; ३२६; २४. १४१५१६
 २७. १२१७७; ४२.३३९; ४९.३३२; ५०.
 ३३३; ५१. २१२१३ ६१३१४२३
 ५२.३३८; ५६.३३०; ५७.३५१; ८०.
 ३५६; ८४.३५६; ९३.३५३; ९६.३५२;
 ९९.३५८; १०१. ११२२१ १०४.३५१;
 १०८. १४१४ २१५८१०१५१६१
 १६१८२०२७२७ ७१४
 २.१.१. २५२६ १०१२२८
 ३६३; ३६३; ३६४;
 ३६६; ३६८; ३७०; ३७१; ३७५; ३७६;
 ४.३७८; ६.३७९; ७.३७९; २०.३८२
 १२; २४. १६२१ ३८३; ३८४; ३०.३८५;
 ३५.३८७; ३६. ६१७११२१६२१
 ६१२११८ १२. १२ ६१७१३
 ३९०; ४३.३९१; ५१. ३९३;
 ३९३; ५२.३९६; ५५. ५६१०.२४ ५६.
 ३९८; ५७.३९३; ५८.४००; ६७.४०२;
 ६९. ३६२७
 १०११८२२२३२३ ८.४१३;
 १८. ६१८; २०. २०२०; २४.४२०;
 १३१५ ८२०२१२१२२२६ २१
 ४२१; २८.४२६; २९. १४१७१८१८
 ११ १४१९६ ११० ३८२५
 ४३३; ४३३; ४३४;
 ४३६; ४३८;
 ३.१. १११११४१५ ४२०; ४४१;
 २५२५२६ ४४२; ४.४४५; ५.४४६; ९.४४७;

४४८; १३. ४४९; १७.४५०; ३७.
 ४५९; ४२. ४५९; ४६. ४६१; ४६२;
 ५०.४६३; १०१११११ ४६४; ५२.४६२; ६५.
 २२२५ ४६७;
 ४.९.४७०; १२.४७२; ४७७; १६.
 ४७७; २६.४७८; ३५.४८४; ३६.४८४
 १७ ६२.४९१; ११३१३ ८१.४९२
 ८२.४९२; ८५.५०१; १४१५
 ५०२;
 ३.१.१. २६ ४४५१६ ३. ६७०
 ८११२०२३ १११९ ११२२२७
 ७. १२; १३;
 १३२२ १४२२२४ १२.१४
 १७; १२.१४ १३.
 ८. १६; ११. ११११ ५१४१७
 २४; १४. २५; १९. ५१२७; २६.
 १०११ ११२१५१७२०२६ ३६१
 ३१; २७ ३९ ३०.२४ १० ४५७१९
 ३६; ३०.३८; ३९; ३१. ४०
 १५१५१६१९१२२ १०१११६१६
 ३२.११ ३३.२०; ३४.४३; ३६.४५;
 ४३. १२.३१८२७ ४४.२३ ४६.२१
 ४५. १३ ४६.५६; ६७.५६; ५७. १२ ३१
 १० ७८.२१ १७ ८३.६४ ८७.६६
 ११२१२३२३ ९०. ३१११३ ९१.
 १३१४२१२४ ४ ५८ १४
 ७२; ७४; ७५; ९२. १४
 १४१४१४१७ ३१५८१ १३. ७३;
 ९४. १३ १३ २७१०१० ४
 १२; १७.५२; १०६.८१; १०९. १५
 १२५.८१;
 २.१. २६ १६.१०१; २१. १०११
 ८०.१०९; ८३.११०; १०२. २१३१४
 १११४
 १०७.११५; ११४. १०१५१५१६१६
 ११५.१२; १२३.१२४; १२४. १२२१
 १३५.१३१; १५०.१३४; १५८.१३३;

३.१.१३८; १०.१३१; ११.१३१; १३.
 २५ १५१५
 १५२; १३३; १५. १५३; १८. २११२२;
 १३५; ५८. १३१३१५; १३२.१५९;
 १३३.१५९; १६०; १६१; १३६.१६२
 ११; १६१.१६५;
 ४.२.१६६; १७०; १.१७१; १९.
 १७१; २५. २५२५; २६. १७५; ३७.
 १७३; ६७. २११२२२५; १७९; ६९.
 २१२५; ७७. १२३; १०३. १२३;
 ४.१.१. ११७११८१२१२२; २१५५
 ११११ १८१२० ११११८ ११५५
 ११११५ २११२५ ३१५५५५६१११
 ; ११९; २००
 २०; ५.२०१; ६.२०२; १०.२०५; १५.
 २०५; १५.२०८; ३३.२१५; ५८. ८१०
 ७१५१७६१२१; ६३. २२२३२५
 २५. २२३३; ६३. २२३५
 २५२५२५२५; १०११२१५
 ; ६६. २२७; ७८.
 १२२५; ७९. २३३; ८२. २३५; ८३.
 २३६; ८५. २३७; ८७. २३८; ८८. २३९;
 १६१२१ १२११२६ २१२५
 ८९. २४०; २४१; २४२; ९०.
 १५१९ १५ १३ १११२१५
 २४३; ९३. २४८; २४९; २५०
 १६१९१२१; १०५. २५५; ११६.
 २५८; १३३. २५९; १३५. २५९;
 १५५. २६०; १५७. २६०; १५१.
 २६२; १५५. २६३; १५८. २६५;
 १६१. २६६; १६२. २६५; १६३. २६५
 १८१२१२१; १० १०१३
 ; १६५. २६८; १७७. २७०;
 २. ३. २७२; २७. २७६; ३६. २७९; ५२.
 २७६; ५५. २८०; ५२. २८२; २८३;
 ७०. २८७; ९१. २८९; ९२. २९१; १०५.
 १५१५१७६१८१८१८०
 ; १२५.
 १२; १३७. ३०३;

३.५.३०३; १५.३०५; २३.३०५; २५.
 २१६१७; २५. ३०७; ३९. १५१७
 ३०९; ६६. ३११; १०१. ३१५; १०५.
 ३१६; १२०. ३१६; १३२. ६१११२१३१
 १३; १४०. ३२३;
 ४. ३०. ३३१; ८२. ३३५;
 ५. १. १. १३१८१२३; २. १३१५१७१
 १११२१, २१५६; १२. ३११; १३. ३२२;
 १९. ११७१८१९९; ६१८
 ३१७; २८. ३४८; ३१. ३४९; ३७. ३५१;
 ५७. ३५२; ५९. ३५७; ७६. ३५७; ७९.
 ३८; ९६. १५१७१८
 ३६१; ११५. ११२२
 १३१५; ११६. ३६५; ११८. ३६५; ११९.
 ३६६; ३६७; १२१. ३७७;
 २. ५. ३७२; १२. ३७६; २०. ३७६;
 ३९. ३७९; ४०. ३७९; ५७. ५६१८११९
 ५८. ३८५; ९५. ३९१; १५१५
 १२११८
 ३९५;
 ३. ५. ४०३; ९. ४०५; २८. ४०६; ३५.
 ४०९; ४२. १११११२
 ५५. ४१३; ४१५; ४१५; ६०. ४१७
 २०; ६६. ४१७; ६७. ४१८; ४२०;
 ६८. ४२१; ४२२; ७५. ४२३; ८६. ४२६
 १८; ९५. १२१३१५
 ; ९५. १२२८;
 ४. १. ४३२; १९. ४३३; ३०. ४३५;
 ३६. ४३५; १३५. १३१३
 ६. १. १. १. १. १. १. ५१२२३ ७;
 ५. १६. ३१९; १०. २५५; १६. १६. १२.
 १७ २१६; १६. १६. १५ ७१२०
 १६; १८; १६. १५ ७७. २५;
 १६; २७. २०. २७. ३६. ३०; ३७.

५८; ५८.५६; ६७.५७; ३१११
 ७१; ८०.६२; ८७.३१६; ६३; ९०.
 ४६; ९१. ७३।२०; ७५; ९३.७७; ९४.
 ३७२ ७।१६।१९. ७७. १६।२०; १०९.
 २।३।४; १२२.६।७; १३२.२०;
 २.५२.१०४; ५३.१०४; ८३.११०;
 ८४. १।११; १०९. ८।१३।१९; १११.
 ११९; ११४. १।१९; ११५. ११९;
 ८।१।१।१३; ११८. ७।१; १२०. १२२;
 १२३. १२३; १२४; १२४. ११।२।१८;
 १२७. १३०; १३९. १३९; १३९; १५०.
 १३९;
 ३.३. १३९; ११. १२९; १९. १३६;
 ८३. १५९; ९०. १५९; ९४. १५२; १०७.
 १५२; १३१. १५८; १३३. १६०; १३९.
 १६३; १४२. १६३; १४७. १६४; १५१.
 १६५;
 ६.२. १६९; ८. १७९; ९. १७९; २४.
 १७३; २६. १३।१५।१८।२३।२५ २।७।९।
 १२।१७ २५ ४।१६ ६९.
 ३२. १७५; ६७. १७६;
 ५।१६।१८।२१।२५; ७९. १८२; ११०.
 १८७;
 ४. १. १. १९०; १।१२।२१ १९ ३.
 १९८; ११।१३ १६ २०
 २००; ४. २०१; ६. २०१; ७.
 २०२; १०. २०३; १४. २०६; १५. २०९;
 १८. २१०; २०. २११; २७. २१२; ४८.
 १५।१९।२३ १७ ५०. २२१; ५४.
 २२३; ६३. २२५; २२६; ७४.
 २२८; ७८. ३।५।७।७ २५०; २।१४।
 १५।१५।१६।१७।२४; ८३. २३५; २३६;

८६. २३७; ८७. २३८; ८८. २३९; ८९.
 २३।२४ २।१७।१८ २४१; ९०. २४३;
 १।११।२१।२२।२४ १३. २४८; २५०;
 ४।१।८ २।५।१; ९८. २५४; १०४. २५९; १०८.
 २५५; ११२. २५५; ११६. २५७; १२०.
 २५८; १२८. २५८; १५१. २६२; १५३.
 १४ ४।११ १।७।२२ १६१.
 २६२; १५५. २६३; १५८. २६३; १६१.
 १४।१६ ६।१२।१३।१६ २६८;
 २. १३. २७५; २५. १६।२० ३४. २७६;
 २७७; ४३. २८०; ६०. २८३; ६६. २८६;
 ७०. २८८; ९१. २८८; ९२. २९०;
 ३. ३. ३०३; ४. ३०३; १५. ३०३; २३.
 ३०३; ३०५; २४. ३०६; २५. ३०७; ४२.
 ३०९; १०१. ३१५; १०४. ३१६; १३१.
 ३२०; १३२. ३२१; १४०. ३२३; १५५.
 ३२५; १५६. ३२५; ३।२१ २२ ३।११ ३।२७;
 ४. ५९. ३३२;
 ५. १. १. ११११ ३३६; ९. ३।१५ ३३९;
 १३. ३।१६ १६. ३४३; १९. ३४३; २८.
 ३४८; ३७. ३५०; ३५१; ५८. ३५३;
 ३५४; ५९. ३५६; ११३. ३६३; ११५.
 ३६३; ३६४; ११९. ३६६; ३६७; १२१.
 ३७०; १२५. ३७१;
 २. ४. ३७२; १०. ३७३; २५. ३७५
 ३३. ३७७; ४२. ३८०; ४५. ३८०; ४८.
 ११।१७।१९ ५९. ३८६; ९४. ३।१०
 १०।१८ ३।१९ १०७. ३८७; ११५.
 ७।७।७।१० ३।९८; ११८. ३९८; १३५. ४०१;
 ३. १. ४०२; ५. ४०३; १०. ४०४; २८.
 ४०४; ४२. ४१०; ५५. ४।१६।२२ ४०८;

७१९; ५७.१९; ६०.१७; ६६.१८;
 ६७.१९; ६८.१७; १२२; ७२.१७;
 ८४.१२; १०६.१२;
 ४.७.१३; १९.१३; ७४.१३;
 १३५.१३; १५४.१३;
 ६.१.१०; ५.१०; ११; ८.१२;
 ९.१३; १३.२०; १७.२५; ३७.
 १५१२६; ३२; ३९.३३; ४५.३५; ६१२१
 १८; ५०.९२; ५६.३३; ६१.१९; ६४.
 १७१९१२०; ४३; ६५.१३; ४४; ६७.
 १०; ६८.१३; ४७; ६९.०८; ७१.१६।
 २३; ७७.१३; १९१२२; ७९.५४; ८४.
 १७१०१२२; १५; ८५.६०; ८६. ६६।
 २१; ८७.६६; ६३; ८९.९६; ९३.७६;
 १२१२११५१७१९८ १८१२०१२११
 १०२. ७९
 २२; ८०; १०८.१६; १२३.८७; १३५.
 ११ ३१०११४; १४४.९५; १५८.९८;
 ६११४; १००; १६७.१०६; १६८.१०६; १७७.
 १०९; १८२.११०; १८५. १६१७१२११
 २३; १८६. १११.१; ११२; १९२.११२;
 २०४.११६; २०५.११७; २०७.११७;
 २१५.११७; २२२. ६१७।१०
 ११९; १२०;
 २.१.१२; ११.१२; ४९.१२;
 ५२.१३; १३.१३; १३९.१३; १९७.
 १४०; ३०.१३; १०.१३; १३.१३;
 १३.१३; १४.१३; २५.१३; १४.३३;
 १५०; १५.१३; १५.१३; ३५. १११३; ३७.
 १६६; ४०.१३; ४३.१३; ४६.१३;
 ४९.१३; ५०.१३; ६१.१३; ७६.

१७०; १५.१३; १०९.१३; १११.
 १७२; १२४.१३;
 ४.१.१३; १२०; २.१३; १४.
 १८४; १९.१३; १११. २२.१३;
 १२. २४. १०१७ १५१२०
 १२. १२. ३४. १५. ४२. १६;
 १३. १६; ४९.२०१; ५५.२०३; ६२.
 ४१३।२२. १ ११४.२१
 २०५; ६६.२०८; ७४. १२०८;
 १०१.२१; १०६.२१; ११०.२१;
 १२०.२१; १२३.१३; १३२.२२;
 १३५.१३; १४०. १३. १४१.
 २१. १४. २०।२१।२२।२५; १४९.
 २२. १५.२३; १६१.२३; १६३.
 २३. २३; २३. १७१.२३;
 २३. २३; २३. १७१.२३;
 ७.१.१३; ११. ५।५१ ३.
 २३. १९. २३; १०.२३; १२.
 १३।१७ २७.२१; ३०.२१; ३४.
 २५. ३९. २५; ४०.२५; ५०.
 २५. २५; ५४.२५; ५९.२५;
 २६. ७२.२५; ६१.३; ७३.१३;
 २७. ६६. १३;
 २.३.३; २.३; १.३; ८.३।
 १२।२६; १०.२३; २.३; २६.२९;
 ३६.२२; ३७. २.३; ६।२३; ४४.
 २.३; ६२.२३; ६३.२३; ६७.३०;
 ७३.३०; ८०.३०; ८२.३०; ८४.
 ३०; ९८.३०; ३०; १०१.३०;
 १०६.३१; ११४.३१; ११७.३१;
 ३.१.३१; ३.१; ४.३१; १०.
 ३.१; १४.३१; १५.३१; २८.३१;
 ३३.३१; ४४.३१; ५१.३१; ५९.
 ६९. ७१.३१; ७७.३१; ८७.३१;

८८.३३९; १००.३४०; १०८.३४५;
 ४.१.३४५; २.३४६; ९.३४७; १०.
 ३४८; ३०.३४९; ४६.३५०; ४७.३५१;
 ६७.३५५;
 ८.१.३६१; २२.३६२; ३६.३६३; ३६.३६४;
 ४.३६५; ९.३६६; ३९.३६७; ५५.३६८;
 ५६.३६९; ६८.३७०; ७१.३७१;
 २.१.३७२; ३.३७३; ६.३७४;
 ३.३७५; ८.३७६; ११.३७७; १५.३७८; १६.
 ३७९; २५.३८०; ३२.३८१; ४२.
 ३८२; ४६.३८३; ४८.३८४; ५५.३८५; ७२.
 ३८६; ७३.३८७; ७८.३८८; ८०.३८९;
 ८२.३९०; ८३.३९१; १०६.३९२; १०८.
 ३९३; १०९.३९४;
 ३.१२.४०५; २९.४०६; ३२.
 ४०७; ३३.४०८; ३४.४०९; ४३.४१०;
 १५.४११; १७.४१२; १९.४१३; २५.
 ४१४; ३९.४१५; ४१.४१६; ४३.४१७; ४५.
 ४१८; ५६.४१९; ५९.४२०; ४३.४२१; ६५.
 ४२२; ७२.४२३; ८८.४२४; ९७.४२५;
 ४.२.४२६; ४.२.४२७; ३.४२८; ११.
 ४२९; १४.४३०; २८.४३१; ४७.४३२.

यदि (पा. सू.) १.१.४४.१०९; ३.३.१४७.
 १६४.

यदिप्रतिषेध ३.३.१५१.१६४.
 यदुपाधि ७.२.१५.२१६; १७.२१७.
 यदृच्छा १६.
 यदृच्छाशब्द २०. ६।१।१०.
 यदृच्छाशब्दार्थ १।१।१०।१८.
 यदृहण ४.१.१५.२१८.
 यद्यापि (अ.) १५. ७।९. ५.२३. १.३.१३. २६.
 १।३।५।७. ३८. १३. ४३. १०१. ४४. १०६;

४६.११२; ११३; ४९.११६; ५०.११७;
 ५१.१२६; ५६.१३३; ६२.१६३; २.२७.
 २०३; ४३.२१५; ६४.२४२; ३.१.२५६.
 २८; १९.२७९; ६०.२८५; ४.२१.३२२;
 २४.३२७; ४६.३३३; ८०.३६६; २.१.
 १.३७३; २०. १४।१५. ५५.३६७; २.६.
 ४१३; ४१२; ३.४.४४५; ८.४४७; ९.
 ४४८; ४४८; ४.७९.४६६; ८५.५०२; ३.
 १.२१.४८०; २.२.४८१; ३.४.४८२; ८७.६८३; २.
 ८०.१०६; ११०.११८; १२७.१२९; ४.१.
 २५.२४२; ६०.२४५; ९०.२४८; २.४.
 २४२३; २५.२४५; ३.१०१.३१५; ५.
 २.४५.३६१; ३.३०.४१७; ४.७३.४३७;
 ६.१.१६१.१०२; १६२.१०३; १६८.
 २५।२४. १०६; १८६.११५; २.४७.१२६; ३.
 ८.११३; १०.१४५; ४२.१५७; ४.३४.
 १९५; ७.२.०९; १४९.२२०; ७.१.१.
 २४०; ३.२.४४४; ९६.२७३; २.६७.
 १०. ८।१६।२७. ३.३.३१७; ८.२.
 १.३८५; ६.३८४; ८६.४१८; ४.२.४५३.

यद्योग ८.१.७१. ३।६।१२।१२.
 यद्योगा ४.३.१२०. ३।१८.
 यद्यञ्च ८.१.६६. ३७९.
 यद्यन् (ऋ.) ११.
 यद्विधान ४.३.४. १०।१४. ३०३.
 यद्विधि १.१.७२. १८६.
 यद्वृत्त ८.१.६६. ६।१०।१०.
 यद्वृत्तान्तित्यम् (पा. सू.) ८.१.३९. ३७८.
 यम् (प्र.) ४.२.४२. ११।१२।१३.
 यम्बल ६.१.६५. ४६.
 यम्बलकारण ४.२.४२. २७९.

यप् (प्र.) ५.१.८४.३५९.

यप्प्रकरण ५.२.१२०.३६९.

°यमि° (पा. श.) ७.२.१०.२८५.

यम् (धा.)

अयंसीत् ७.२.७३.३०९; ३०२.

अयंसिष्टम् ७.२.७३.३०२.

अयंसिष्णुः ७.२.७३.३०२.

यस्यते ३.१.३.६२.

आयच्छनि १.३.२८.२८२.

आयच्छते १.३.२८.२८२.

आयन्ध्वम् ८.२.२५.४०३.

नियम्यते १.१.६.५६; ३.१२.२७५;
२७६; २.४.१२.४७६; ३.१.२.१३.

संप्रयच्छति १.३.५५.२८४.

संप्रयच्छते १.३.५५.३१४.

धंयम्यते ७.४.८३. २१२२; ८५.३५८
२३१४

यम् (प्रत्या.) ३३.

यम° (पा. श.) १.१.८. ६१६.

°यम (पा. श.) ३६.

°यमि° (पा. श.) ७.२.१०.२८५.

यमी ६.१.१०७.३९.

यमुना (न.) १.१.२३.२०; ७.२.१४१४; २.
३२.२०९; ३९.२९२; ४.१३. १९१९; ८.
१.७२.३३२.

°यमुनाग्रहण १.१.७२.१८४; ४.१३.३१३.

यमुनेशङ्ख ८.१.७२.३३२.

यम्यम् (वे. श.) ६.१.१०७.३९.

यय्यहण ३३.

यर् (प्रत्या.) २२; २८; २९; ३३; ८.२.
६.३९३; ४.४५.४६४.

यर्ग्रहण ३३.

यर्वम् (क्र.) १११३.

यरोनुनासिकेनुनासिकी वा (पा. सू.)
२५; ६.३.७६.३९.

यल् (प्रत्या.) १.३.१०.२७८.

यलोप १.१.५७.१४३; ३।१७; १४६; १४७;
१३।१३।१४।२३।२४
१५० ; १५१; ५८.१५२
२०

यलोप° ६.४.२२.१९०.

°यलोप ३.१.२७. १६।१६।१७।१७।२१
३७; ४.१.
७८.२२९; २३०; ५.१.९४.३६०; २.
१२.६।१९; ३७४; ६.१.६५. १।२।३;
१६७.१०६; ४.२२.१९३; १५।१६।१७
१९३ ;
४६.१९८; १९५; ४९. ८।१०।२३
२२८; १७४.२३५; ८.२.७८.४९४.

°यलोप° ६.४.२२. १०।११; १९।१९; ५६.२०४.

यलोपवचन ४.१.७८. ११।११।१२
३।१८।१८ ; ५.२.१२.
३।१८।१८

°यलोपवचन २८.

यलोपविधि १.१.५८. ८।१०; ६।२४; ६.४.
१४९.२३८.

°यलोपविधि १.१.५८. १७२४.

यव २३; १.१.१.२३; ३९.१००; ५०.
१२४; ५७.१४५; २.५८.२२९; ३.६२.
२८७; ४.५२. २।२।३।२६।२७
३३७ ; २.३.७०.
४७०; ३.३.१०.१४३; ४.१.१.१९३; ४९.
१७।१७
२२० ; ९०.२३४; ३.१६६.३२७; ५.
२.४७. २।१।१।१०।१३।१५
२३।२०।
२४ ; ४.५८.४३६; ६.१.१३.२३; ८७.

३६; ३.३४.१५१; ७.१.७४.२६६; ८.१.
४.३६५; २.४४.४०७.

यवखदादि (ग.) ५.२.११६. ^{१३१५१५४} ३९८.

यवत्व १.२.५८.२२९.

यवन (जा.) ३.२.१११.११९; ४.१.४९.
२२०.

यवनानी ४.१.४९.२२०.

यवमत् १.१.७. ^{५१२५} ५८; ६२. ^{१९११९} १६१; ५.२.९४.
३९१; ३९२; ^{५१७१२३} ३९३; ६.१.६९.४९;
४.१.४.१८३; ७.१.१.२३८; २३९; ७२.
^{७१७} २६४.

यवमती ५.२.९४.३६४; ७.१.१.२३७; ^{२५} ४१९;
२३९.

यवमात्प्रिय १.४.२.३११; ७.२.९८.३०५.

यवमत्यते १.४.२.३११; ७.२.९८.३०५.

यवयवकषष्टिकाद्यत् (पा. सू.) ५.२.४.
^{१७१२} ३७२.

यवागू (स्त्रा. पे.) ३०; १.१.४४. ^{२२१२४२६} १०२; २.५१.२२७;
२.१.३६.३८८; ३.३.४५. ^{१५५} २०१२१२१;
१३.४२९; ३.४.२६. ^{५७५} १११४१६१६;
४.१.६६.२२७; ५.३. ^{५५} ६७. ^{१७२५} ४१९; ^{३१९६} ४२०; ६.८.४२१; ४२२;
४.१.४.४३२; ६.१.२७. ^{११२} २८; ७.३.६९.
३३३.

°यवागू (स्त्रा. पे.) ४.२.१३३.३०५.

°यवागू° (स्त्रा. पे.) ४.२.१३३.३०५.

°यवागूग्रहण ४.२.१३३.३०५.

यवागूव्रत ^{१४} ८.

यवागूशब्द १.१.४४. ^{२३१२५} १०२; २.३.३.४८१
२०.

यवादि ८.२.११.३९३.

म. भा. श. को. ११३

यवानी ४.१.४९.२२०.

यवान्न २.३.१३.४२२.

यविष्ठ ५.४.३०. ^{१९११११९} ४३४.

°यविष्ठ ५.४.३६.४३६.

यविष्ठश्च ५.४.३०. ^{१९११११९} ४३४; ३६.४३६.

यशआदि १.३.१०.२७८.

यशब्द १.२.६६.२४८; ३.१.१२३.२८३; ८२;
४.१.९८. ^{६५८} ६५८; ६.३.३४. ^{१५१} १५१; १५२.

यशस् १.१.४७. ^{२११२३} ११२; ४.८.९. ^{२३२५} २३२; ६.१.
१.२९.

यशस्वत् १.४.१९. ^{१७१७११९} ३२०; ३.१.८५.
^१ ६५.

यष्टव्य ६.२.३३.१२५.

यष्टि ३.२.९. ^{१४१४} १९; ४.१.४८.२१८.

यष्टि° ३.२.९.१९.

°यष्टि ४.४.५९. ^{१३२२} १३२.

°यष्टि° ३.२.९.१९.

यष्टिप्रधान २.१.६९.४०६.

यष्टिमौल्य २.१.६९.४०६.

यष्टिहस्त १.१.२३.८९.

यस् (धा.) ३.१.७१.६०.

यस्यति ७.३.७१.३३३.

आयस्यति ३.१.७१. ^{१३१४} ६०.

प्रयस्यति ३.१.७१. ^{१३१४} ६०.

यस्कादि (ग.) ४.१.१६५.२६६; ६.४.१७४.

२३५.

यस्कादिभ्यो गोत्रे (पा. सू.) ४.१.१६५.

^{३१७७} ३१७७.

यस्मात्प्रत्ययविधिस्तदादि प्रत्ययेङ्गम् (पा. सू.)

१.१.६०.१५८; ६३.१६६; ४.१.२३७;

३.१.९१.७४.

यस्यग्रहणं १-१-७३-१८९.

यस्य चायामः (पा. सू.) २-१-१६-१३८०१.

यस्य विभाषा (पा. सू.) ६-४-५२-२०२; ७-२-१०-२३४; १७-२१७; २६-२८९; ४७-२१६.

यस्य हलः (पा. सू.) ३-१-१३-२३; ६-४-२२-१९०.

यस्येति च (पा. सू.) १६; १-१-६९-१७९; ४-२-३१०; ४-२-९-२७७; २५-२७५; ४-५९-१२१४-३३२.

या (धा.)

याति १-३-७२-१८१९; ३-१-१-३; २-१२२-१५१५१२०; ६-४-४६-१९९; ८७-२११; ७-३-४६-३२६.

यातः ६-२-४९-१३७; ४-८७-२११.

यान्ति ३-१-४८-५५; ६-१-९१-७३; ४-४६-१९९; ८७-२११.

यासि १-४-६०-३४२.

ययौ ६-१-१०८-१७.

ययतुः ६-१-१२-१७; ९१-७३; ४-४६-१९९.

ययुः ६-१-१२-३१७; ९१-७३; ४-४६-१९९.

ययिथ ७-२-६३-२९९.

ययाथ ६-१-१९६-११६.

याता ३३; १-१-३-४३; ४५; ४१४; ५०;

८-२-३-३८८.

यास्यति ३-३-१५६-१६३; ८-१-४६-३३५.

यान्तु ३-४-८५-१८४.

याहि २-१-६९-४०५; २-१८-४१६;

८-१-७०-७१५; ७१-३१२.

यातम् १-१-१५-७१; ६-४-१४९-८१८.

यात २-२-१४-४१५; ७-३-३-१३.

यायात् ३-३-१५६-१६४.

अयासीत् १-१-३-१८; ३-२-१२२-१६१६१२०; ७-२-३-२७९; ७३-३०१; ३३२.

३३२.

(मा हि) यासीत् ७-२-७३-३०२.

अयासिष्टाम् ७-२-७३-३०२.

अयासिषुः ७-२-७३-३०२.

यापयति १-४-५१-३३३.

अवयासिसीष्ठाः ३-१-३४-४३.

आयाहि ५.

निर्यायात् १-१-७-५७; ६-४-१-१३९.

परियाणि ८-४-१६-४५८.

प्रयाणि ८-४-१६-४५८.

याग ५-२-४७-३८२.

याच् (धा.)

याचते १-४-५१-३३५; ३-४-१९-१७२; ६-१-६३-११.

याच्यते १-४-५१-३३५.

यियाचिषामहे ६-१-८-१३.

याचन १-४-५१-३३५.

याचि (पा. श.) १-४-५१-३३५.

°याचि° (पा. श.) १-४-२९-३२९; ३३४; ७-३-५६-३३१.

याचित १-४-५१-३३५.

याचितिका ३-२-६०-१०७.

२२७; ५८.२३०; ६५.१८२१; २५२;
 २६६; ६८.२५८; ४.१३.३१६; २३.
 ३२६; १०९.५१६।६
 २.१.१.३५९; ३६०; ३६२; ३६८;
 ३६९; ३७१; १५।१७७; ६९.४०५; २.२९.
 ४३२; ४३३; ३.१.४३९; १७.४५०;
 ५५.४६५;
 ३.१.३.८; ८.१७; १२.२२; २६.३१;
 ३२; ३३; ३०.३९; ९२.७६; ९३.७७;
 २.४.१.१०३; ३.४.११२; १८.१६।१७।
 १८; ४.२१.२३।२५; ६९.१८०;
 ४.१.१.१६०; ३.१६८; २००; १४.
 २०५; ९२.२३।२५; ९३.२५१; ९८.
 २५५; १४७.२६१; २.६६.२७७; १०४.
 २९७; ३.२४.३०६;
 ५.२.३७.३७८; ३.९.११।१२
 ४३३;
 ६.१.८.१३; ९.१५; १६; १२.१९; १३.
 २३; ३७.३३; ९३.७५; १०८.२७; ११३.
 ८५; १२७.२६; १२९.१६; २.१३९.१३५;
 १९७.१५०; ३.३४.१५०; ५९.१७।१७।
 १८; ७.१.१३; ४.३२.२०५; ९३.२१३;
 १६१.२३१;
 ७.१.३७.३५६; २.३५.२९१; ६७.
 ३००;
 ८.१.३०.३७५; ६६.३७९; ७२.
 १०।१०; ३.१५.४२६.
 यावत् (अ.) ३.३.४.२५।२४
 १३९; १३०; ६८.
 १७६.
 स्यावत् (नाम.)
 स्यावन् ३.४.२.१६९; ७.२.८.२२२.

यावन्तः ३.१.६७.५६; ५.१.५९.३५६
 २७; ६.१.३७.३५; ७.३.४.३१६; ८.१.
 ४.३६५.
 यावता १.१.२७.२२; ६७.१७५; ७२.
 १२३; २.५१.२२७; ६४.२३५; ३.१.२५७;
 ४.२३.३२३; ५६.३२३; २.१.३.३७७;
 १२.३२०; ६८.४०५; २.२४.४२१; २५.
 ४२८; २९.४३५; ४.६२.४९०; ३.१.६७.
 ५७; ३.१६१.१६६; ४.१.१६८.२६९;
 २.५२.२२३; ३.१३२.३२१; ५.१.५९.
 ३५६; ११९.१२।१४
 ३६८; ५.२.४७.३२२; ३.
 ९३.४२७; ४.८.४३२; ६.१.१०२.७९;
 २.५०.१२३; ८.१.१.३६३.
 यावद्भिः ८.१.१२.३६२.
 यावन्नाम् १.२.६४.२४१.
 यावति २.१.१.३६०; ४.३.१४०.३२३
 १९; ५.२.९४.३३२; ७.१.८२.२७०.
 यावन्ति ८.२.८२.४१५; ९०.४१९.
 यावत्थि १.३.११.२७२.
 यावती १.२.४५.२२०; ४८.२२५; २.१.१.
 ३६२; ५.२.९४.३६२; ८.४.३.४५४.
 यावद्भार्य १.१.१.३७।१९.
 यावद्यथाभ्याम् (पा. सू.) ८.१.३०.३७५;
 ६६.३७९.
 यावद्द्वयस ५.२.३७.३७८.
 यावन्मात्र ५.२.३७.३७८.
 यावादिभ्यः कन् ((पा. सू.) ३.२.५.१८;
 ३.१९.१४५; ४.९.१७५; ६७.१७७; ४.
 १.१.१९०.
 याशब्द ७.२.८०.३०२,

याहि १.१.५८.१५४.
 याष्टीक ४.४.५९.३३२.
 याष्टीकी ४.१.१५.२०९.
 यासुद् (आ.) १.१.५. १३१९६१९६ ; ३.१.३.
 ८१११०१२१२२ ; ४.१०२.१८६ ; १०३.
 १४२१२२ ; १८६ ; १३०.२२९.

यासुद् परस्मैपदेवृद्धात्तो डिञ्च (पा. सू.)
 ३.१.३. ८२० ; ११.७३.

यासुडादि ३.४.१२०.१८५ ; ७.३.८३.३३५.

यास्कायानि (मा. वि.) ४.१.१६५.२६७.

याहिशब्द ८.१.७०.३८९ ; ७१.३८२.

यिप्रत्ययसामान्य ३.१.९७.७२.

यिशब्द ६.४.१५९. १२११३. २३०.

यी ७.४.२. १३१४.

यीवर्ण ७.४.२. १३१४.

यीवर्णयोर्दीधीवेव्योः (पा. सू.) १.१.५७.
 १२२ ; ७.४.२.३२६.

यु (धा.)

वियूयात् १.४.९.३१५ ; ३.१.८५.६५.

विययाः १.४.९.३१५ ; ३.१.८५.६५.

मंयियविषति १.१.५९.१५७.

यु (प्र.) २.४.५६.४८८.

यु° (प्र.) २.४.४९.४८६ ; ३.३.१०७.१५४ ;
 ७.१.१. २१०११३११३१५१ १६१९६१२२ ;
 ११३३१५ ; २३३ ; २.१०.२२५.

युक् (आ.) ६.१.१५९.१०१ ; ४.४६.१११ ;
 ६२. ११० ; ७.३.३३. ११२३.

युक्त
 १४१६ ; १ ; १३ ; १.१.३. १३१२० ; ६.
 ५६ ; १२.६८ ; ६३ ; २०. ८१०११०१११ ;
 ७६ ; २१.७७ ; ४६. २३२५२६ ; ११३ ;
 १३१२२ ; ४७.११४ ; ५७.१४७ ; २.५.

११३ ; ५१. ५१५७७ ; ५८.२२९ ; २३० ;
 ६०.२३१ ; ६४.२२० ; ७१.२५३ ; ३.३.
 २६२ ; ९.२६६ ; २.१.१. १८११११२१२८ ;
 ३६५ ; ३७३ ; ३५.३८७ ; ५५.३९७ ; ६९.
 ६२५ ; २.५.४०९ ; २४.४२२ ; १४११५ ;
 २५.४२७ ; २९. ११३ ; ३.२२.४१४ ; ३.
 १.७. २११२२ ; १२.२२९ ; २२.१८६ ; २६.
 ३१ २३२२२६ ; ६७. २१५७६ ; २.१.
 ३६८११२ ; ६०.१०३ ; १७५.१३१ ; ३.
 १३३.१५९ ; ४.१.३.२०० ; ५५.२२३ ;
 ८९.२१० ; ११४.२५६ ; २.३. ५१११ ; ४.
 २७३ ; ९२.२३० ; १३०.३०० ; ३.१५६.
 ३२६ ; ५.१.९४.३६३ ; ११९.३६३ ;
 ३६८ ; ६.१.३०.२९ ; ८५.६९ ; १०८.
 १३ ; ८३ ; १३५.२३ ; १८६.११२ ; २.
 ५२.१३० ; १९७.१४० ; ३.२.११४ ; ५.
 १६३ ; ३४.१५३ ; ४२.१५८ ; ४६.१६१
 १४ ; ४.४२. १९७ ; १०४.२१० ; १६१.
 २३१ ; ७.१.१.२३८ ; २३.२२९ ; ८२.
 २७१ ; ४.१०.३५८ ; ८.१.३५.३७३ ; ५६.
 १३१११११ ; ३.१५.४२६ ; ४३.४३५ ;
 ४५.४३५.

युक्तग्रहण २.१.१.३५२.

युक्तपूर्णान्त २.१.३५.३११.

युक्तयुक्त २.१.१.३६८.

°युक्तयुक्त २.१.१.३६८.

युक्तवत् ४.१.३. १३१२९ ; ३.१५५.३२३ ; ६.१.
 १०३.२९१.

युक्तवद्भाव १.२.५१.२२६ ; २२७ ; २२८ ; ५२.
 १०१४१६६१७१७१८२३ ; २२९ ; ४.२.
 ५.२७३.

संयुज्यावहै १.१.५०.१६५; ४.१०८.
३५३.

युजि (पा. श.) ३.१.८७.६९.

°युजि (पा. श.) ३.१.८७.६९.

°युजि° (पा. श.) ७.२.१०.२६५.

युजेरसमासे (पा. सू.) ७.१.१.२५०.

°युज्विधि ६.१.५०.३६.

युद् (आ.) ४.१.१५५. २।१।५।५।६।७।८।
१०।१२।१४।१५. १६।१७. १८।१९. २०।२१।२२.

युद्धवचन ४.१.१५५. १३।१३।१३।१३. ६.४.
२२.१६२.

युद्धवचनसामर्थ्य ६.४.२२.१६२.

युत ४.१.५४. १२।१२.

युतवत् ७.१.१.२३६.

युता ७.१.१.२३६.

युति ७.१.१.२३६.

युत्वा (अ.) ७.१.१.२३६.

युध् (धा.)

युध्यति १.४.९. १५।१५. ३.१.८५.
६५.

युध्यते १.४.९. ३१५; ३.१.८५. ६५.

युध्यन्ते ३.२.१२२. १२२; ५.१.५९.
२३।२३. ३५६.

आयुध्यन्ते ३.३.५८. १५०.

युध (साधित.) ३.१.१३५. १३.

युधि (पा. श.) ३.३.५८. १५०.

°युधि° (पा. श.) ३.३.१३०. १५७; ७.२.
१०.२६५.

युधिष्ठिर° (मा. वि.) २.२.३४. २३७; ८.१.१५.
३७१.

युद्ध १.४.३२. ३३०; ५.१.५९. २३।२३.
३५६.

युध्यतिवत् ७.४.६५. ३।६।९.

°युध्यर्थ ३.३.५८. १५०.

युव° ७.२.९८. ३०६.

युवका ५.३.७२. ४२२.

युवग्रहण १.२.५८. २३०.

युवजानि १.१.५७. ११।११।१२.

युवति २.४.२६. ४७९; ३.१.१३. २३; ७.८. ६९;
४.१.३९. २१६; ६.४.१३३. १२।१७.
१.१.२३९; ३.१.०७. ३१०.

युवतिका ४.१.१. १६५.

युवतिग्रहण ४.२.३८. २७५.

युवतितरा ४.१.१. १६५.

युवतिशब्द ४.२.३८. २७५.

युवती ४.१.९३. २२७; २४८; १४।२३.

युवत्व ४.१.१६३. २२।२५.
२६५.

युवन् (अवस्था.) १.१.१. २३; ३.२.१२३.
१२४; ४.१.१३. २०३; ६.१.१३. १४।१४.
१४; ३७. २०।२०; ८४. ५८; ४.१३३.
१२।१६. २२३; ७.१.१. २३९.

युवन्° (अवस्था.) १.२.६८. २३६.

°युवन् (अवस्था.) १.२.६४. २३६; ६.४.१६३.
२३३.

युवन् (पा. श.) १.२.६८. २३६; २.४.६२.
४६९; ४६२; ४.१.८९. २१९; २१२; ९०.
२६२; १।३।५।८।९।१०।११।१२।१३।१४।१५।१६।१७।१८।१९।२०।२१।
२१।२२. १।१।१।६।७।११।११।२०।२१।
२५।२६. १८. ६।८।१२. १३।१४।२४.
१३. २४७; २४८; २४९. १.
२५०; १६५. २।५।६।६।८।९।११।११।१२।
१६।१७।२५. १।१।२।६।११।१२।१६।१७.
२६८.

°युवन् (पा. श.) ४.१.१६१. २६९; १६५.
२६६; २६७.

युवप्रत्यय २.४.५८. ^{३५१७} २३१; ४.१.९०.२३३;
२३४; १६८. ^{२३१२४} २६८; २६९.

युवप्रत्यययोग १.२.५८.२३०.

युवबहुत्व २.४.६२.२६२; ४.१.८९.२३१.

युवसंज्ञ ४.१.८९.२३२; ९८.२५४; १६३.
२६६; १६५.२६८.

युवसंज्ञा १.४.१.३०२; ४.१.९३.२४८; २३९;
१६३. ^{१५१६१९१२३} २६५; २६८.

युवादि (ग.) ६.१.१३.२२२; ८.४.७.४५५;
११.४५६.

युवार्थ ४.१.९०.२३३.

युवावौ द्विदचने (पा.सू.) ७.२.९८.३०६.

युवोरनाकौ (पा. सू.) २.४.४९. ^{१३१६} २६६; ३.
३.१०७.१५४; ७.१.९. ^{२१९६} २३६.

युशब्द ७.१.१. ^{३१८११९} २३६; २३७.

युष्मका ५.३.७२. ^{१७१७१२०१२०} ४२२.

युष्मत्पुत्र १.१.६३.१६८; ८.१.१८.३७३.

युष्मत्पुरुषक ३; १.१.१.४०.

युष्मत्सामन् ६.४.१.१८०.

युष्मद् १.१.७२.१६७; ४.१.१०. ^{१६१९६} ३५१; ३५२
^{११} १६१२५१२८
; ^{३५३} ३५३; ३५४.

युष्मद् (स. नां.)

त्वम् १.१.१.२५; ५८.१५३; ४.१.१०८.
^{४१२११३१२१२४} ३५२; ^{३७} ३५३; ३५४; २.१.
^{१.३६०} ३६०; ३६१; २.२४.४२५; ३.१.
^{४५} ४५; ३.२.१०७. ^{५६} १५६; ३.९५. ^{१५२} १५२;
४.१.१६२. ^{५६१७८} २६५; ५.४.३०. ^{१६} ४३४;
६.१.९४. ^{७५} ७५; १७७. ^{१०९} १०९; ३.७३.
^{७८} ७८; १०९. ^{१७५} १७५; ४.१.१८०; ३.१८१;
^{१४९} १४९; ७.१.१. ^{१३१४} ३५०; ८.२.८३.
^{१४} १४.

युवाम् ७.१.२६. ^{१३१४} २५०; २.९८. ^{१९१} ३०६
१९१२०१२०१२१२१

यूयम् ११११२१२१२१३; १.१.७२.
१८७; २.४.७९. ^{४६६} ४६६; ३.१.९१. ^{५७५} ७७५;
६.१.२. ^७ ७; ७.१.२६. ^{१३५५} २५५.

त्वाम् २.३.४. ^{७८} ४४; १७. ^{४५१} ४५१; ३.१.
^{१०८.८२} ८२; ७.२.९८. ^{२१३३३} ३३३; ८.१.१८.
^{३७३} ३७३.

त्वा ५५; १.२.३०. ^{१८१९८} २०६; २.१.
^{२.३७६} ३७६; २.२९. ^{४३४} ४३४; ३.१७. ^{१६१९६} १६१९६;
१७. ^{१८१८१२०१२०} ४५०; ३.१.८. ^{१४१९६} १४१९६;
^{८६.६५३} ६५३; ९.४.२०; ६.१.६८. ^{१७} १७; ४.५२.
^{२०३} २०३; ८.२.६. ^{३९२} ३९२; १५.३. ^{२९} २९.

वाम् १.१.६३. ^{१२१२} १६८; ८.१.१८. ^{५५५} ३७३;
७२. ^{३८३} ३८३.

युष्मन् ७.१.२८. ^{४४} २५२; २.९१. ^{३०५} ३०५.
त्वया १.१.५९. ^{१५७} १५७; २.६४. ^{१११} १११;
४.१.२. ^{१३} १३; ७.८. ^{२३०} २३०; ६.१.६१. ^{१७१२४} १७१२४;
^{३३१} ३३१;
६.१.१६८. ^{१०६} १०६.

तुभ्यम् ६.१.९. ^{१४} १४; ७.२.९८. ^{३०६} ३०६;
८.२.२५. ^{४०३} ४०३.

ते २.१.१. ^{६६१७} ३६१; ८.१.६६. ^{३७९} ३७९.
युष्मभ्यम् ६.१.१६१. ^७ १०२.

त्वत् १७.
तव ५; १.१.५०. ^{५६} २५६; ४.५१. ^{३३५} ३३५;
२.१.१. ^{३६६} ३६६; ^{२०२७} ३६७; २.२४. ^{४२५} ४२५; ३.
^{१३१९} १३१९; ^{४५१} ४५१; ४६. ^{४६१} ४६१; ३.१.११२.
^७ ८६; २.११८. ^{१२२} १२२; ४.१.७८. ^{२६९} २६९;
^{२३१} २३१; ३.३. ^{३०३} ३०३; ६.१.२. ^७ ७; ४.२२.
^{५८९} ५८९; ७.१.२७. ^{२५२} २५२; २.९८. ^{३०६} ३०६;
८.१.१८. ^{१२१९} ३७३; २६. ^{३७३} ३७३; ३७४.

ते २७५२९ ; १.१.४७.११५; १३६;
 ५८.१५२; ६२.१५१६; ४.१.२११; १३.
 ५।५।१२।१२; १७.३११; २.१.१.३६०;
 ३६५; २.३७६; ४७.१५१७; २.१.
 १२।१५।१९।२०; ५६१; ४.४४५; ४६.
 ४६१; २.१.११२.८६; २.३.१६७; ४९.
 १०३; १२३.१२५; ४.८.१७१; ४.१.७८.
 २२६; १२।१३।२१; १९; २३२; ५.१.११९.
 २१।२१; ३६७; २.५५.४१५; ६.१.६०.१४;
 ९१.७५; ११५.१७; १२७.२९; १५८.
 १०१; २.४९.१३।१३; ७.१.७७.१६।१७।
 १७; ८२.२७०; ३.८७.३३१; ८.१.२६.
 ३७३; १।३५; ७०.३२१; ७३.३२३; २.
 १५.३१६; २५.४०२; ४६।७.

युवयोः ८.१.७२.३६३.
 युष्माकम् ४.३.३.३३३; ६.४.१.१६०.
 वः १०; ३.१.३४.४३; २.१३५.१३१;
 ४.१.८५.२३६; ५.३.५५.४९६; ४.३०.
 ४३४; ६.१.१५.४.१६.

तुभ्य (वै. श.) ६.१.९.१४; ८.२.
 २५.४०३.

त्वक् १.१.२९.११.
 त्वयका ५.३.७२.४२२.
 युवकयोः ५.३.७२.४२२.
 त्वयकि ५.३.७२.४२२.
 अनियुधम् ६.४.१३०.२२२.
 अत्यावान् ७.२.९८.३०३.
 अनितुभ्यम् ७.२.९८.३०३; ३०७.
 अतितव ७.२.९८.३०३; ३०७.
 अतित्वम् १.४.१०८.३५५; ७.२.९८.
 १९; ३०३.

अतित्वया ७.२.९८.३०७.
 अतित्वत् ७.२.९८.३०७.
 अतित्वभ्यम् ७.२.९८.३०७.
 अतित्वयि ७.२.९८.३०७.
 अतित्वयोः ७.२.९८.३०७.
 अतित्वाकम् ७.२.९८.३०७.
 अतित्वाम् ७.२.९८.३०७.
 अतित्वाभिः ७.२.९८.३०७.
 अतित्वाभ्याम् ७.२.९८.५६।७.
 अतित्वाम् ७.२.९८.३०७.
 अतित्वाम् ७.२.९८.३०७.
 अतियवत् ७.२.९८.३०७.
 अतियवभ्यम् ७.२.९८.३०७.
 अतियवया ७.२.९८.३०७.
 अतियवयि ७.२.९८.३०७.
 अतियुदयोः ७.२.९८.२५।७.
 अतियुवाकम् ७.२.९८.३०७.
 अतियुवान् ७.२.९८.३०७.
 अतियुवाभिः ७.२.९८.३०७.
 अनियुवाभ्याम् ७.२.९८.२२।२३।२४.
 अनियुवाम् ७.२.९८.३०७.
 अनियुवासु ७.२.९८.३०७.
 अनियुष्मद् १.१.२७.८१.

अतियूयम् १.१.२७.१२७; ७.२.९८.
 ३०६; ३०७; १०२.३०२.
 युष्मद् १.१.५६.१३५; ६३.१६८; ३.१०.२७१;
 ४.१०८.१८।२०।२३; ४।८।१२।१२२;
 २।५।६।१०।११।१५।१५।१९।२०।२३।
 २४।२५।७।८; ३५५; २.१.१.३६६; ४.३.१.
 ३।३।४; ३.३०२; ५.२.३९.३७९; ६.१.
 १६१.१००; ४.१.१६०; १३०.२२२; ७.

२४ ; २७३; ५४. १९।२१।२२।२२ ; ५५.
 ५।१९ ; ६-२८५; ६२. ८।२५ ; ४.१०.
 ३०१; ३०३१२; २१.३२१; २५.३२३; २६.
 ५।२१ ; २८.३२९; ३०.३२९; ३१.३३०;
 ५१.३३५; ६१.३३३; ९३.३३८;
 २.१.१.३५५; ३६७; ३६८; ३७५
 १२।१३।१५।१७ ; ६२. ९।१०।१२ ; ५२. ३६६
 १४ ; ६९.१०४; ४८५; २.६. १५।१९ ; ८.
 ११३; १९.४१७; २४.४२१; ४२१; २५.
 ४२८; २८.४२९; २७.४३०; २९.४३०।
 १४ ; ३.४.४४५; १३.४४९; २९.४५६;
 ३२. ७।८।९ ; ४.८३.४९८;
 ३.१.२.६ ; ८. २१।२४।२५ ; १२.
 ५६ ; १९. १८।२०।२१ ; २२.१०; ८०.
 ६५; ८७.६९; ९०.७१; ९१.६।७ ११
 ७४; ९३. १०।११।१२ ; १०५. १३।१४;
 २.६९.१०८; ८७.११२; १२४. १।७।७।
 ९।९।१२ ; १०७.१२९; ३.२०.१४६; ४३.
 १४९; १३१.१५८; ४.१.१६६; ६९.
 १६।१६ ;
 ४.१.१. ७।८।९ ; १३.२०४; ५४.२२३
 १९ ; ७९.२३३; ८३. ७।१२।१३।१३।१३
 ९०.२३३; ९२.२३५; १४८.२६९; २.३.
 २७१; २७२; ११.२७६; ६२.२८४; ७०.
 २४।२४ ; २८७; ९२.२९०; ९६.२९१;
 १०४. २०।२१ ; ३.१३२.३२३; १४३.
 ३६६; ४.२०.३३०; २३.३३०; ६५.
 ३३३;
 ५.१.१. ६।६।७।७ ; ३.३३८; ३१.
 ३३३; ५२.३५२; ११६. १४।१५।१६ ; २.

९७.३६६; ११८. २०।२१ ; ३.१४.४०५;
 २०.४०६; ४.१९. १६।१९ ; ४।७
 ६.१.४५.३३; ७०.१२; ७२.५१
 १०२. ६।१८ १२।१३ ; ८०; १०८. १।२।
 २२ ; १२५.८८; १५८.९७; १।९।९ ; ३.
 ३७. ८।९।११।१४ ; ४.२२.१८७; १८९;
 १९९; ४५.१९६; ६२.२०६; १३०.
 २२२;
 ७.१.५६.२६३; ८०.२६९; २.८.६।६।
 ६ ; ४४.२३६; ८०.३०२; ३.३१.३२२;
 ४.२.३३६;
 ८.१.५६. ६।१०; ७२.३८३; २.१.
 ४।४ ; २२.४००; ७८. १४।१५
 २१।२१ ; ३९. ४३३; ४५.४३३; ७९.
 ६।१०।१२।१३ ; ४.१४. १२।१२ .

योगत्व १.१.३.२५.

योगवत् १.१.४९.११२.

योगविभाग (पा. श.) २३; २०; ७।१४३८;
 १.१.३. १०।२७ ११ ; ४.६।९; १२. १२।१४
 १८. ७२० ; २४.८३; २७.२७; ३०.११;
 ५८.१५२; ६१.१५९; ६३.१६७; ७२.१८६;
 २.१८.२००; ३.१२. २।६।११।१२ ; ४.३.
 १८।२२ ; ३१३; ९.३१५; १७.३१९; ५८.
 १२।१३ ;
 २.१.४.३७८; १२.३८०; ३०.३८५;
 ३६.३९०; ३.१७.४१७; ४६.४६९; ६२.
 ४६६; ७१.४७१; ४.२. १७।१८ ; ७०.
 १८; ८३. १६।२० ;
 ३.१.४.४६.५४; ६७. ६।९।१६।१७ ४।५
 ७५.६४; ९०.७१; २.३.९७; ४.६९;

१२७. १११२०।२१ ; ३.१३.१५३; १५.
 १२३; ४.२.१६६; १७०; ६६.१२०; ८२.
 १२३; ९८.२५३;
 ४.३.१.३०२; २. १०।१२ ; ११६.
 ३१७;
 ५.१.१९.३५३; ३.१५; २४. १३।१७;
 २.४०.३७६; ३.५.४०३;
 ६.१.१.५।५ ; ५.१०; १२.१५; ३२.
 १।१० १३; ३०; ८४.५७; ८९.२२ ; १०२.
 २१।२२ ५।५।६।८।९।२।६।२।६।२७ ५।६।
 ८।१० ; १७७.१०९; १९५.१११ ; २.४२.
 १२६; ४.१.१३; ३.१०.११५; ४.१६.
 १२३; २२. ११।२३ ; ४२.१९६; ५१.
 २७२; ५२.२०३; ६२.२०५; ७४.२०६;
 १३३.२३३; १४०.२२०;
 ७.१.१.२३०; ३.२.३१; १२.२६५;
 २.८.२२२; १७.२२९; २७७; ६३.२९८
 ७८.३०३; ११५. ३।७।८; ३.१०८.३४०;
 ११६.३५२; ११९. १५।१६।२३ ; ४.६०.
 ३५३;
 ८.१.७३.३२३; २.४.३२६; २३.
 ४०१; ४०.४०५; १२.४२०; ३.२९.
 ४२६; ३७.४३२; ५८.४३९; ५९.१५।
 १७ ; ४.१. १२।१९ ; ३.४५३.

योगविभागकरण ८.३.६७.४३६.
 योगविभागकरणसामर्थ्य ३.३.१३८.१३३२;
 ४.१.९२.२१५; ८.३.६७.४३३; ७४.
 ४३४.
 योगविभागतः (अ.) ३.२.१२७.१२९.
 योगविभागोत्तरकाल ५.१.९६.३३९.

योगशेष १.१.५२.१३७.
 योगाङ्ग १.१.३०. १०।११ ; २.१.४.३।७; ३०.
 २०।२०; ३८५; ३.२.१२७. ११।११ ; ३.१३.
 ३।३; ४.३.२.३०२; ६.१.१९५.११५.
 योगापेक्ष १.१.२३.८३; ३.६२. ८।१०।१४ ; ५.
 १.११८.३६५.
 योगारम्भ १.१.१२.६६; ४१.१००; २.४.१.
 ४७३; ३.१.६७.६०; ९६.११; ४.१.८७.
 २३८; ७.१.९६.२७३.
 योग्य १.४.२९.३२९.
 योजन (परि.) २.३.२८. १३।१७।१८।२४ ;
 ४५६; ५.३.५५. १६।१९.
 योजनं गच्छति (पा. सू.) ५.१.७४.३५३.
 योजनशत ५.१.७४. १४।१७.
 °योजनशत ५.१.७४. ३३।१६.
 योजनातीत ६.२.४७. १६।२०.
 योनि १.४.१.२३२; २.२.६.४१९; ४.१.४९.
 २६०; ५.१.११५.३६३; ६.१.१२७.२९;
 ३.१.१२२.
 योनि° ६.३.१.१६२.
 योनिसंबन्ध ३.१.१३२. १८।१८।२१।२२ ;
 ३.२३. ११।११।१११.
 योपध ४.१.६५.२२६; २.१०.४.२३७.
 योपध° ४.२.१०.४.२३७.
 योपधप्रतिषेध ४.१.६३.२३६.
 योपधलक्षण २.४.५४.४८७; ४.२.१०.४.२९३
 २५ .
 योयुवति ६.४.८७.२११.
 योयूय २.४.७.४६५.
 योषित ६.३.३४.१५३; १५३.

यौगपद्य १-१.५७.१४५; ४.१.२१७; २१०१
 २१ २१११८ ; २१९ ; २.३०५; २.१.३.३७७;
 ३.४.८२.१८३; ६.१.५.१४ ; ८५.६०;
 १५८. १५१९६१६ ; ८.२.८६.४१८.

यौगपद्यासंभव १.४ २.३०५; ६.१.८५.६५.

यौगंधर ४.२.१३०.३००.

यौगंधरक ४.२.१३०.३००.

यौजनशतिक ५.१.७४. १४१७
 ३५८.

यौत्र ७.२.११५.३१४.

यौन १.१.४९.११९.

यौवनिका ६.४.१६३.२३३.

यौष्माक ४.३.२. १०१०
 ३०२.

यौष्माकीण ४.३.१.३०२; २.३०२; ३.३०३.

३.६२.४६६; ३.१.१२४.८८; ४.१.६६.
 २२७; ५.१.११९. १११.३३३; २.७९.३८८;
 ६.१.६०.१६; ७.२.२८. १११; ८.३.३७.
 ४३९.

रज्जु ३.१.७.११.

रज्जुसृज् ६.१.५८. १६; ७.२.११४. १६।१६.
 ३१३.

रज्ज (प्र.) ४.३.१२०.३१३.

रज्ज (धा.)

ररञ्जे ३.१.९०.७१.

रङ्क्षयते ३.१.९०.७१.

रङ्गीष्ट ३.१.९०.७२.

अरञ्जि ३.१.९०. १७६.

रजयति ६.४.२४. १६२.

रञ्जि (पा. श.) ६.४.२४.१६२; ७.३.८६.
 १४।१५.
 ३३७.

रञ्जि (पा. श.) ३.१.१४५.६२.

रण (धा.)

रणिता १.१.६.५६.

अरणिपम् १.१.६.५६.

अरीरणत् ७.४.३.३६.

अरणत् ७.४.३.३६.

रण ३.३.५८. १६।१६.
 १५०.

रणि (पा. श.) ३.३.५८.१६०.

रत ६.१.२०५.११७.

रतन ७.३.७०.३३३.

रतनधातम ३.२.१७१.१३५.

रथ ३.१.१.५०.१६५; २.४५.२३३; ४.२४.
 १०।१५।१५।१५.
 ३३.७; ६०.३६२; ११०.३५६;
 ३।१७; २.१.४.३७३; ३५.३३७; २.२४.
 ४३५; ४.५६.४३५; ३.२.५.१६; १२२.

१४।१५।१५।१६।२०।२०;
 १२।१२।२।१२;
 १५।१५।१६।२०।२०।२१;
 २.५१.३३५; ६.२.१६९.१३०;
 १६. १५।१५.
 २७३; ८.१.३०.३७५;
 ४६.
 ३३५.

४.२.१०.

४.७६.

५.१.६.३३९;

७.१.

४६.

रथ ४.४.७६.३३३.

रथ ३.१.४८.५५; ५.२.१०९.३१७.

रथ १.१.७२.१३३.

रथकल्या ७.३.४४.३२१.

रथकल्यादि (ग.) ७.३.४४.३२१.

रथकार (जा.) ४.१.३.११७.

रथत्व १.४.२४.३२५.

रथदारु २.१.३६.३६०.

रथन्तर ८.२.६.३१५; ६.८.४११.

रथन्तर ८.२.७. १७।१९;
 ३६४; ६.८.४११.

रथमार्ग ३.२.११५.१३१.

रथरुपा (न.) ६.१.१५७.१७.

रथाङ्ग १.२.४५.२३३; ४.३.१२०.३१६; ५.१.

१३.३४२.

रथिक १.१.७०.१८१; ३.२५.२८१.

रथिन् ६.१.४८. २१।२१;
 ३७३; ८.२.१७.३१३.

रथिर ५.२.१०९.३१७.

रथीतर ८.२.१७.३१३.

रथी: (वै. श.) ४.१.४९.२३०; ५.२.१०९.

३१७.

रथैकान्त ४.२.१०.२७१.

रथ्य १.१.७२.१३६.

रथ्या ३.२.११५.१३०; ४.१.१३.२०३; ५.४.

२३३; ५.१.६.३३९.

रदानुक् (प्र.) २८.

रदाभ्यां निघातो नः पूर्वस्य च दः (पा.सू.)

१.१.५०.१३५; ३.१०.२६८; ६.१.८५.
१८६; ३५४; ७.४.५६.३५०; ८.२.५६.
३१०.

रधि (पा. श.) ७.१.६२.२६२.

रन्तु ३.२.१३.११२.

रन्धन २.१.३६.३८८.

रन्धनाद्धि ४.३.२५.३०७.

रपर ३५; १.१.३.५०; ५०. १८१९९; ५१.
१७१८१२१२३ २१५१५१९१२०१२०१
१२५ १२६
२१२३; ६११११२१२; ६.१.१६५.
११५; ३.२५.११७.

रपरत्व २११२५१२६१२८ ११२ ४५
३५; ३५; १.१.३. ४६; ६.
१५; ५१.१२५; १३१५१२३ २१८१९६१
६३; १९.१२५; १२६; १२७
१९; १७१९१२०१२६; ३.२५.
१५१९६; ४.६२.२०६; ७.१.६६.२७३;
११७; १०.१९१२२;
२७३; २.३. २८१; १०. २८३;
२८३; १३.२८६; ६३.२९१; ११५.३५५;
३.८५.३३५; ४.१०.३१६.

रपरत्व ७.१.५६. ७१८१९०.

रपरत्व ७.१.९६. १८१९१३१.

रपरप्रसङ्ग १.१.५०.१३६.

रपरत्रचन १.१.५१.१२५.

रप्रकरण ५.२.१०७.३१७.

रप्रतिषेध ७.१.९६. १६१९६.

रभू (धा.)

रभने ३.१.३. ११.

आरभते ३५; १.२.२७.२०३; ६५.
२११; २.१.२५.३८३; ३.१.३. ११२३;
म. भा. श. को ११५

४.१०३.१८६; ६.४.५२.११८; ८.३.
३५.५३०.

आरभन्ते १.१.३.५८; २७.८७; ४५.
१०५.

आरभामहे ६.१.२.५.

आरभ्यते ६; १.१.१.३९; ३.२६; ६.
५७८; २७.८६; ८७; २८. ११११३;
१६३; २.५५.२५६; ६५.२३३; २३५;
२३६; २५१; ४.२.३.९३; ३.३१३; ५०.
३३३; २.१.१.३७३; ३०.३८५; ३.३२.
५५७; ३७.५५९; ४.१६.५७७; ३.१.
८.१७; ५५.५१; २.१०७.११५; १७१.
१३१; ४.८५.१२१; ४.१.५५.२२१; ५.
१.११९.३६७; ३.६८.५२१; ६.१.१.३३;
२. २०१२२; ७. १२; ३९.३२; ७७.१५;
८९. ३५; ११३. २३; १६६. १०५;
१७२.१०७; १७७.१०९; ३.१३.१२५;
३५.१५३; ५३.१५९; ६८.१६७; ४.२२.
१२१; १२०.२१८; १५८.२२५; १६३.
२३२; २३३; ७.१.६.२१३; ३६.२५१;
२.३.२२१; ५.२२१; ५. १२१; २१६;
११७. १२१३; ४.१.३२५; ८.२.२३.
५०१; ७.२.५१२; १०८.५२५; ३.५३.
५३१; ५५.५३६; ११२.५५०.

आरभ्यन्ते १.४.५६.३५; २.१.३.
३७७.

आरभ्यते २.४.२६.५७६.

आरभस्व २.१.२.३७५.

रभस ५.२.७६.३८८.

रभाव (पा. श.) ६.४.१६. २११२१२२; ७.
२.२०.२८८; २१.२८१.

°रभाव° ६.४.१५५.२३०.
 रभावाप्रसिद्धि ७.२.२१.२८८.
 रभावार्थ ६.४.१५५.२३०.
 °रभि° (पा. शा.) ७.२.१००.२८५.
 रम् (धा.)
 रमते १.२.४७.२१३; २१३.
 रमन्ते १.४.२४.३१७.
 अगन्ध्वम् ८.२.२५.४०३.
 रम्णातु (वे. शा.) ६.४.२२.२०३.
 रमयति ३.१.२६.३५.
 रमयतु ६.४.५२.२०३.
 रंम्यते ७.४.८३.२११२२; ८५.३५८.
 विरमति १.४.२४.३२६; ३२७.
 व्यरंसीत् ७.२.७३.३०३; ३०२.
 व्यरंसिष्टाम् ७.२.७३.३०२.
 व्यरंसिषुः ७.२.७३.३०२.
 रम् (आ.) ६.१.१७.८१८; ८४.५६; ४.४७.
 १७१९; ८.२.१८.३१८.
 रमणीय २.२.२८.४१९; ५.१.५८.३५६.
 रमणीया २.३.५.४१६; ५.३.२८.४०८.
 रमणीयादि २.२.२८.४१९; ५.१.५८.१६१८;
 ३५६; ३.२.८.१७१९.
 रमि (पा. शा.) १.४.११०.३५७.
 °रमि° (पा. शा.) ३.२.१७१.१३५; ६.४.
 ५२.२०३; ७.२.१०.२८५.
 रम्भाव ६.१.१७.८१८; १७१९; २०१२.०१२१.
 रायि ७.१.५६.१३१५४.
 रायिमत् ६.१.३७.३३.
 रल् (प्रत्या.) १८; १.२.२६.२१८.
 रलत्वत् १.४.५१.३३६.

°रलोप ३४.
 रलो व्युपधाद्बलादेः संश्र (पा. सू.) १५;
 २६.
 रवत्प्रतिषेध ३५.
 रविधान १.१.६३.१६६; ४.१.७.२०३; १३.
 २८१; १४.२०५.
 रविधि ८.२.६९.४१९.
 रशाना ७.१.१६.२७५.
 रशब्द ३.४.१२३.२१०.
 रशि (पा. शा.) ७.१.९६.२१५.
 रश्मि ७.१.९६.२७५.
 रश्रुति २६.
 रषाभ्यां नो णः समानपदे (पा. सू.) २६;
 १.१.९.६३; ८.१.१.३६१; ३.२.९.
 ४२६; ४२६; ३२.४२९; ५५.४३७; ४.
 १.३१२.
 रस् २.४.८५. १६१७१७५१७१२०.
 °रस् १.३.१०.२६८; २६९; २.४.८५. १७१९१.
 १९१२२; ५।६।७।८।९।११।१८।२४;
 ५००;
 २।२।३।४।५।६।८।१०;
 ५०२; ३.४.७९.१८३.
 रस १.४.११०.३५६; ३५७; ४.३.१५५.३१५.
 रस° १.२.६४.२१६; ४.१.३.१९८.
 °रस° १.२.६४.३१६; ४.१.३.१९८, ५.१.
 ११९.३६६.
 रसवाचित्व ४.४.२४.३३०.
 रसवाचिन् ४.४.२४. १८१९; ५.२.१०७.
 ५१५६.
 रसादि (ग.) ५.२.९५. ११३१.
 रसानिधयार्थ ८.३.३४.३०.
 रसिक ५.२.९५.३६१.

°राजन्य° ८.२.८३.२१६.

राजन्यक ४.२.५२.२२३; ६.४.१६३.२३३.

राजन्यादि (ग.) ४.२.५२.२२३.

राजपुत्रो ६.३.७०.१६३.

राजपुरुष १.१.२२.१०३; ६.२.१६२; १६३;

२.२३.२१३; २.१.१. ६१२०१२०; १६१

२८ १.२।६।७।८।९।१५ १ ८।१२।

; ३६२; ३६३; ३६४

२५; ३६६; ५६.३६९; २.५.२०९; ६.

२१०; १९.२१०; २.२.२०; ३०.२३५

१३; ४.४.६२.३३२; ५.२.७५.३८७;

६.१.९.७५; १५८.१५०.

राजपुरुषपुत्र ६.१.१५८.१५०.

राजपुरुषपुत्रपुरुष ६.१.१५८.१५०.

राजब्राह्मण ४.१.१.१६२.

राजब्राह्मणी ४.१.१.१६२.

राजभय १.४.२७.३३८.

राजभोगीन ५.१.९.३५०.

राजमाष (खा. पे.) ५.१.२०.३२५.

राजमाष्य ५.१.२०.३२५.

राजवती ६.१.२२१.११९.

राजवर्चस ५.४.७८.२२१.

राजविशिष्ट २.१.१.३६८.

राजवृन्दासक ८.२.८.३२३; ३१५.

राजवैदीहते (वै. श.) ६.१.९१.७२.

राजवैद्यर्थ ६.१.९१.७२.

राजशब्द २.३.५०. १२।२।२।६ १६२.

राजशब्दप्रयोग २.३.५०.२६३.

राजसख २.१.२२.३३३; ३८२.

राजसंभा १.१.६८.१७७.

राजसूय (य. वि.) ५.३.६६. २।८।१२ ३१२.

राजसूयिक ४.३.६८. १५।१९ ३१२.

राजसूयिक्य ५.१.९५.३६१.

राजस्त्री १.१.७२.१६८.

राजागमन ३.१.२६.३३.

राजा च ब्राह्मणकुमारयोः (पा. सू.) ४.१.

१.१६२.

राजाद्यर्थ १.१.६८.१७७.

राजाधीन ५.४.७.२३१.

राजाश्व २.१.२.३७८.

राजाहः साखिभ्यष्टच् (पा. सू.) ४.१.१.

१९३.

राजीयति ३.१.८.१६.

राज्ञः क च (पा. सू.) १५।२० २१; १.१.३.१९.

°राणि° (पा. श.) ७.४.३.३३६.

राति (पा. श.) ६.१.२५.३६.

राति° (पा. श.) १.१.२०.७३.

रात्रि १.१.२१. १६।१९ १००; २.१.२९.३३६; २.५.

२०३; ३.६.२.२६६; ४.३.२. १०।१२ २१

१.२.६.३५; ४.१.३. ११।११।१२।१२।

१२; २.३.२.७२; २. १९।२.७२।२।२।२।२।

५.२.७३; ५.४.१.१६. १२।१२।१३

३२. १५२; ७.२.१६८.

°रात्रि° ८.२.७. १७।१९ ३९२; ६.८.२.११.

रात्रिगत २.१.२९.३३६.

रात्रिदिव ५.४.७.२३१.

रात्रिमट ६.३.७२.१६८.

रात्रिमन्य ६.३.७२.१६८.

रात्रिशेष ३.२.११०.११६.

रात्र्यत ६.३.७२.१६८.

रात्र्यतिसूत २.१.२९.३३६.

रात्र्यन्त ५.४.८.२३१.

रात्सस्य (पा. सू.) १.१.५१. १९।२३ ६१.

६८.४६; ४७; ८.२.२३.४०३; १११
२५. १४१२५; ३.४१.४३३; ४३.४३५.

रादेश ७.१.९६. १७।२०।२१; २.१००. १२।१३।
२१।२२; ८.२.६९.४१२.

राह्ण ६.१.२०५. ७।८।१०.
११७.

राह्ण ३.३.९४. १५२.

राधू (धा.) ७.४.५४. ३५२.

राध्यति ३.१.८७. १६६.

अरिरात्सति ७.४.५४. ३५२.

प्रतिरित्सति ७.४.५४. ३५२.

राधादि (ग.) ६.४.१२३. २१६.

राधि (पा. श.) ६.४.१२३. २३०.

°राधि° (पा. श.) ७.२.१०. २२५.

रान्त १.१.५१. १२७.

राम (मा. वि.) २.२.३४. ४३६.

राम° (मा. वि.) २.२.३४. ४३६.

°राम° (मा. वि.) २.२.३४. ४३६.

रायस्पोषेण (वै. श.) १.१.६१. १६०; ६२.
१६५.

रायात्व. ७.१.७३. २६७

रायो हलि (पा. सू.) १.१.५७. १५०; ६.१.
४५. १३७; ७.१.७३. २६६; २.८४.
३०४.

रावणि १.१.५७. २१।२१.

राशि २.२.२. ४०७; ४.८. ४७४; ५.१.५८.
२३।२३; ३.४४. ४१०; ७.१.९६. २७५.

राट्ट ४.३.३९. ३०८.

राष्ट्रावारपाराह्णौ (पा. सू.) ४.२.९२. २१३।
१३।१४.

°रासति° (पा. श.) १.१.२०. ७३

रि (धा.)

रियति १.१.५. ५४; ४.२. ३०८.

रियन्तुः ८.२.७८. ४१३.

रियुः ८.२.७८. ४१३.

रिक्त ६.१.२१५. ११८; २.४२. १२६.

°रिक्त ६.१.२१५. ११८.

रिक्तक १.४.१०९. ३५५.

°रिक्तगुरु° ६.२.४२. १२६.

रिक्तशासन ६.१.१५८. ११७.

रिक्ते विभाषा (पा. सू.) ६.१.१५८. ११७.

रिद्ध (आ.) १.१.५१. १२६; ७.४.२७. ३४९.

°रिडादेश १.१.५१. १२६.

°रिचि° (पा. श.) ७.२.१०. २२५.

रित् ६.१.२।७. ११८.

रित्स्वर १.३.३. २६२.

रिदन्त ६.१.१९२. १११.

रिल्° (प्र.) ५.३.३१. ४०९.

°रिविधि १.१.५१. १२६.

°रिशि° (पा. श.) ७.२.१०. २२५.

°रिष्ठातिल् (प्र.) ५.३.३१. ४०९.

री° (आ.) १.१.५१. १२६.

रीगृत्वत् (न्या.) ७.४.९०. ३५९.

रीद्ध (आ.) १.१.५१. १२६.

°रीद्ध° (आ.) १.१.५१. १२६.

रिद्धिभाव ३.१.१३. ११६.

रित्व ६.१.१२. ११६.

°रित्व° ६.१.१२. ११६.

रीविधि १.४.२. ३०८.

°रीविधि १.४.२. ३०८.

रीश्वर १.४.५६. ३१०.

रु (धा.)

रौति २०.

रुवन्ति ६.४.८७.२११.

अरुवन् ६.४.८७.२११.

रोह्यसे १.२.३०.२०७.

रु (धा.) ७.२.१०.२८५.

रु (आदे.) ३५; १.१.१२.६९; ५१. २७।२७ १२८; ५८.१५१; ३.२.७१. १३।१२ १०८; ६.१. ६८.४७; ११५.२०६; १३५.१५; ४.७४. २०३; ८.२.६.३११; ७. १२।१२।१३। १३।१४।१८।१९; १६. ७।७ २३.४०१ १३।१६।१६।१७।१९; ७२. १९।२०।२१ ४१२; ४१३; ३.१.४३४; १२. ४।६ १६.४२३; १७. ३।१७; ३८. १३।१२ ४३२.

रु (आदे.) १.१.१२. ६।७ ६९.

रुग्रहण ८.३.३४.४३०.

रुच् (धा.)

रोचते ३.१.२२.१९; ११४. १९ ११४. १९

रुच्यते ३.१.९४. ७११.

रुचक (अलं.) १५; १.१.५६.१३६; १३९;

६.४.२४.१६५.

रुचकाङ्कति ७५.

रुचि (पा. श.) ७.३.५७.३३१.

रुचित २.१.३६.३९०; ३.१.३.४१९.

रुचिरा ८.२.५५.४०६.

रुचिवह ६.३.१२१.१७६.

रुच्य ३.१.११४. १७।१९।१९ ८६

रुज् (धा.)

रुजति १.१.१८. ३।४।४ ७२; ३.१२.२७७;

२.३.५४.२६३; ३.१.६७.५९; ६.१.

१२५. १०।१०।११ ८८

रुजा ० ५.२.१२२.३९९.

रुजार्थ २.३.५४.४६५.

रुजाविन् ५.२.१२२.३९९.

रुजि (पा. श.) १.३.१०. १४।१५।१५ २६९; ४. ८०.३४६.

रुजि (पा. श.) ७.२.१०.२८५.

रुद्र (आ.) ७.१.३. १।२०।२२।२२।२३ ३।८; १०.२४४; ४.६५. ४।५।५।७।८।९ ३५५.

रुडागम ३.१.११२. १६.

रुत्व १.१.५८.१५२; ८.२.६. २१।२२ ३९३; ७.३९९; ७२.४१३.

रुत्व १.१.१२. ६।७ ६९.

रुद्र (धा.)

रुद्रिवः ७.२.८.२८३.

रुद्रिमः ७.२.८.२८३.

रुद्रिहि २६; ६.४.१०१.२१३.

अरुद्रित १.१.५६.१३६; १३५; ६.४. १३०.२२१.

अरुद्रितम् १.१.५६.१३६; १३५; ६. ४.१३०.२२१.

अरुद्रिताम १.१.५६.१३६; १३५; १३०.२२१.

रुद्रादि (ग.) १.१.६७. १४।१५ १७३; २.२.३.४०८; ७.२.३५.२११.

रुद्रादिभ्यः सार्वधातुके (पा. सू.) ७.२.३५. २११.

रुद्र (देव.) १.४.३२. ३।४।४ ३३१; २.२.२४.४२६ २६; ६.१.९.१९; ८.२.२५.४३३.

रुध्र (धा.)

अरुधत् ३.२.१११.११५.

अरुधत् १.३.७.२६३.

अरोत्सीत् १-३-७-२६३.

अवरुध्यते २-१-५७-१३१९.

अन्ववरुणाद्दि १-४-५१-३३५.

विरुध्यते ४-१-३-१९७.

रुधि (पा. श.) १-४-५१-३३५.

°रुधि° (पा. श.) १-४-२९-३२९; ५१-३३५;
७-२-१०-२२५.

रुधिर (धा.) १-३-७-२६३.

रुबाधनार्थ ८-२-२३-४०९.

रुसृष्यत २-४-१२-२०५.

रुवर्णान्ति १-१-५१-१२१३११५.

रुविधि २-४-५५-४२५; ६-१-१३५-९६; ८-२-
६८-४९२; ३-१२-४२५.

°रुविधिप्रतिषेध ८-२-१६-३९२; ३९७; ३९८.

रुशि° (पा. श.) ७-२-१०-२२५.

रुषित ३-२-१८-१३७.

रुष्य ३-२-१८-१३७.

रुह (धा.)

रोहति २-२-२९-४३३; ६-३-१०९-
१७५; ७-३-१-३१७.

रोहाव ६-३-१०९-१७५; ८-१-५६-
१३१३११.

रुहेयम् ६-२-१७७-१३५.

अवरोहति १-१-५०-१२३; ५-३-
८-४०५; ६-४-१४९-२३५.

आरोहति १-१-५०-१२३.

आरोहन्ति १-३-६७-२९१; ८-१-५६-
३७६.

आरोहयति १-३-६७-२९१; ८-१-५६-
३७६.

आरुहेम ३-१-८६-६३.

°रुह ३-१-८६-६३.

रुहादि (ग.) २-१-२५-३८५.

रुहि (पा. श.) ५-१-१११-३६२; ८-१-५६-
१४१६१८.

°रुहि° (पा. श.) ५-१-१११-३६२; ७-२-१०-
२२६.

रुहियहण ८-१-५६-३७६.

°रुहियकृति ५-१-१११-३६२.

रुक्षता १-२-३०-२०७.

रुद्धि २-४-३५-४८५.

रुद्धिभव ३-३-१-१३६.

°रुद्धिभव ३-३-१-१३६.

रुद्धिशब्द ३-२-५६-१०५; ४-१-७३-२३६.

रुद्धिशब्दप्रकार ३-२-५६-१०५.

रु (धा.)

निरुध्यते १-२-६५-२४५.

रुप १३; २०; २५; २९; १-१-३-८१५; ५-
५२; ५-५३; २२-१७१९; २७; ५६-
१३६; ५९-१५१६; ६२-१६३; ६८-
२०१३१२२; १७७; ७१-६१३; २-६५-
१३१७; २४६; ६९-२५०;
२-४-५६-१७२०;

३-१-७-१५; २७-३६; ३६-१५१८
२६; ४६; ५८-५६; ११-७३; २-३-
१६; १७; ५६-१०५; १०९-१२६; १४६-
१३३; ३-५८-१५०;

४-१-१-१२३; ३-१९८; १५-२०२; २-
४२-२७२; ३-१८-३११;
५-२-९५-३९३;

६.१.१. १४११४१५१५ ८ २.१३
 ५. १५१६ ; ९.१६ ; १२. ७११२२२३ ;
 ३७. १५१७ ; ४५. १३१४ ; ६९. ५११
 १४ ; १०८. २३ ; १५९. १०१ ; १८२. ११० ;
 २२२. ११३ ; २.५२. १३० ; ३.७६. १६९ ;
 १११. १७५ ; ४.१४. १८४ ; २.४. १९५ ;
 ४७. २०० ; ८९. २११ ;
 ७.१. २७. २५० ; १६. २७३ ; १७११८१
 २० ; ४.१. ३१५ ; ८५. २११२३ ;
 ८.२. २५. ४०२ ; ७७८८ ; ४६. ४०८
 १५११५ ; ३.३८. १५१२२ ; ११५. ४५०.

रूप ८.२.७. १७११९ ; ६८. ४११.

रूप ८.१.४. ३६५.

रूप १.२.६४. २३१६ ; ४.१.३. ११६ ; ५.१.
 १११. ३६६ ; ४. ३६. ४३५.

रूपग्रहण १३.१.१.२०. १८१८१२० ; ६८. १७५ ;
 २.६४. २३३ ; ६.१.८९. १६११६ ; ३.५०.
 १६२ ; ८.३.१७. ५१६८.

रूपतर्क १.४.५२. १३३७३.

रूपधेय ५.४.३६. ४३५.

रूपनिर्यह १.१.२२. ७९ ; २.६४. १३१७
 ६.४.१४. १८४.

रूपप्र (प्र.) ५.३.६६. ११२.

रूपप्र (प्र.) ६.३.३५. १५४.

रूपलोप ७.१.१४. २१६.

रूपवत् ३.१.९४. १५१७९१८१८ ; ५.२.९४.
 १८३५ ; ७.१.९६. २७२३.

रूपवती ३.१.९४. ७९.

रूपवत्ता ३.१. ९४. ७९.

रूपसामान्य ५७७७८.
 १९.

रूपसिद्धि २९ ; १.१.५१. १२७ ; २.१८. २०० ;
 ५०. २३६ ; २.४. ३४. ४२२ ; ८५. ५०१ ;
 ३.१.३०. ३९ ; १११. ८५ ; २.१५८. १३४ ;
 ४.१.१३. २०४ ; ६६. २३७ ; ८७. २३८ ;
 ४.५९. ३३२ ; ५.३. २८. ४०८ ; ६.३. ७६.
 १६९ ; ९८. १७३ ; ४.१३२. २३२ ; १६०.
 १५२० ; ७.१.१२. २४५ ; २०. २४६ ;
 ५०. २५७ ; २.१०५. ३१० ; ११५. ३१४ ;
 ३.७९. ३३५ ; १२०. ३१३ ; ४.२७. ३४९ ;
 ८.३. ३८. ४३२.

रूपतिदेश ७.१.९६. २७३ ; १६१६१२५ ;
 २७३ ; ४.९३. ३६०.

रूपान्त्व १.१.५६. १३६ ; ३.१.९४. २०.

रूपभेद ६.४.१२०. १८१९.

रूपश्रय ६.१.८५. ६५.

रूपिणी ५.२.९५. ३६९.

रूप्य (प्र.) ४.२.१०४. २६६.

रूप्योत्तरपद ४.२.१०४. १३३.

रूप्योत्तरपद ४.२.१०४. २६३.

रे ८.२.७. ३९९ ; १५. ३६६.

रे ८.२.१५. ३६६.

रेग्रहण ६.१.१७६. १०९.

रेफ २९ ; २६ ; २७ ; ११०१११ ३१ ; १.
 १.९. २३ ; ५१. १२७ ; १५१९१२४ ;
 ११७७२२ ; १२९ ; ३.७. २६३ ; ३.१. ३. ६ ; ३.
 १०८. १५४ ; ४.४. १२८. ३३५ ; ६.१. १७.
 २५ ; २६ ; ४. ४७. १९९ ; २०० ; ८.२.
 १९. २३६११४ ; २५. १५ ; ८०. १४ ;
 ३.१५. ४६६ ; ४३. ४३५ ; ४.१. ५१२
 ११ ; २०. ४५९.

रेफ० २३; १.१.५१. ५।६।७।८।९; १३०; ३.
१०.२६३; ७.२.२.२७९; ८.२.४२.
३।३।४; ७. १३।१३।१४।१६।१७
४०६; ७. १३।१३।१३

रेफ ४.४.१२८.३३५.

रेफबाधनार्थ १.१.९.१५.

रेफवत् १.१.५०. ११।१२.

रेफविशेषण ८.२.१९. २।१४.
३१९.

रेफशिरस् ६.४.१२१.२१७; ८.२.४२.४०६.

रेफाधिक १.४.५६. २।१७.
३४०.

रेभाव ६.४.२२. १।९।११.
१८९.

रेमि ३.२.१७१.१३५.

रेवत् ६.१.३७.३३; १७६.१०६; ८.२.७२.
३१६.

रेवती (न.) १०; ४.३.३४. २३।२३।२३.

रेवती० (न.) ४.३.३४.३०३.

रेवत्यं (वै. श.) १३.

रै १.१.२४. ५।५; ५०. २०।२१; ५७. १५०।
२०; ६२.१६१; २.२८.२०५; ४.२.३११;
६.१.३७.३३; ४५. ३६; ७९. १५।१६.

रैकुल १.१.६२.१६९; ४.२.३११.

रैपोष १.१.६८.१७७; ३.१.८७.६९.

रैयति १.१.५०.१२९; ६.१.७९.५५.

रोः सुपि (पा. सू.) १.१.५१.१२८.

रोग ३.१.६७.५९; ८.४.६१.४५.

रोण्या अण्यहण १.१.७२.१६५.

रोदसी (वै. श.) ३.२.१०७.११६.

रोपध ६.१.८४.५६; ४.४७.१९९.

म. भा. श. को. ११६

रोपध० १.३.१०.२७०.

रोपधेतोः प्राचाम् (पा. सू.) १.३.१०.२७०.

रोमन् ८.२.१८.३२३.

रोमन्थ ३.१.१५. १३।१३।१४।१५.

रोमश १३.

रोरवीति (वै. श.) १६।२०; १.१.४.५१; ५.
५३.

रोरवीत्यर्थ १.१.५.५३; ३।२४.

रो रि (पा. सू.) ३३; ८.३.१७.४२७.

रोरुवति ६.४.८७.२११.

रोरुय २.४.७४.४६५.

रोऽसुपि (पा. सू.) १.१.६३.१६६.

रोहिण १.२.६४.२३७.

रोहिण १.२.६४.२३७.

रोहिणी (न.) १.२.६४. १।१०।१३।१७।१९०;
४.३.३४. २३।२३.

रोहिणी (न.) १.२.६३.२३१; २.२.३४.
४३६; ४.३.३४.३३७.

रोहित (पञ्च.) १.२.६७.२४८; ६८.२४८; ६.
३.३४.१५३; १५३.

रोहित १.२.६४.२३७.

रोहित० १.२.६४.२३७.

रोहिदश्व ६.४.२२.१२९.

रौ २.४.८५. १६।१६।१६।१६।१६।१७।१७।१७।
१९.

रौ० १.३.१०.२६८; २६९; २.४.८५. १७।१८।
१९।२२ ५।६।७।८।९।११।१८।१८।२४;
२।३।४।५।६।८।१०।१०;
५००; ३.४.७९.१८३.

रौढ्यादि

६२३

०हिं

रौढ्यादि (ग.) ४.१.७९. ^{१७.१७।१८} २३३.

रौण १.१.७२. ^{२१} १८५.

रौद्र ५.४.३०. ^{१२} ४३२.

रौरवेतरशम्य २.१.१०. ^{३३} ३३.

रौहिणेय ६.३.३५. ^{११} १५५.

र्ल ७.२.२. ^{१७} २७८.

वर्थ ३.२.७१. ^{१३।१४} १०८.

०हिं ६.३.३५. ^{२२} १५५.

ल ८.२.१८.३१८.

ल (पा. शा.) २१; २६; १.३.१२.३३२५;
११५; ४.५.३३५; २.३.५. १६१६१२११
२१; ५२.३१५; ६९.२१५; ३.१.७.११
२२.३०; २६. २२१२३; ६७. १११३१५१
७१.

ल° (पा. शा.) १.१.९.३३; ३.१.७८.६१; ८७.
३३३; १०.७१; ११. ७३१६; ३.१२२.३१५;
४.६९.१७७; १८०; ४.२.६०. २८२
१५; ५.२.३३.३७७; ३७.३३३५; ३.८३.
२२५; ८.२.१९.३१९.

°ल (पा. शा.) ८.३.२६.२३८.

°ल° (पा. शा.) १.१.९.१६३; ७.३.१०७.३१०.

लः कर्मणि च भावे चाकर्मकेभ्यः (पा. सू.)
३.१.६७.५८; २.१२७.१३०; ४.८९.
३३३३.

लः परस्मैपदम् (पा. सू.) १.४.१.२१५.

लकार १.१.५.१५५; १.६३; ३.३. २६१
२०; २.४.८१.२६७; ३.१.९३.७७; २.
१२२. १११९; ४.२.१६९; ७७.१८१
१२१२१७७; ७९.१८२; ८२. १८३
१२१५ १११
; १८२.

°लकार ७.२.२.२७९.

लकारनिर्देश १.३.३.२६१.

लकारोद्दि १.१.५९.१५५; ६.४.२२.१८८.

लकारावस्था ३.१.९०.७३.

लक्ष् (धा.)

लक्ष्यते १०; २०; ३२; १.१.५५.
११२; ५७.१३५; ७०.१८३; ४ २१.
३२२; ८५. १३१६; २.१.३.३७७; ३.
३७.३५९; ३.१.२६. १७१२१; ८७.६६;
२.१२३.१२२; ४.१.१.११५; ७८.१८१
२०१२०; ५.२.४८.३८३; ७.३.६१.३३२;
८.२.३.३८८.

लक्ष्यन्ते १.२.३०. १८१२३
२०६; २.२.५.
२०२.

लक्ष्यताम् ५.२.४८ ३८३.

लक्षण १७ ३१२११५ १५ १६१६१७
५; ६; १; १२;
३३३२६; १.१.३.३३३; २०.७५; २१.
२६; ३९. २२५; २००; ५६.१३५; ५८.
१५५; ६२.१६१; १६५; २.३०.२५७;
३.१.२५३; २५६; २५९; २.२६०; १०.
२७१; ४.२.३०७; १०१२३; ११११२१
१५१५१६१७१७१८; १०९. ८११५१२३;
; ३५५;
२.१.१. २४२४; १११११
२.१.१. ३७७; ५. ३७८; १६.३८०
२१; ३६.३८८; ५८.४००.

लक्षण° १.१.१३.७०; १५.७६; २०.७१
२१; २८. १७१९; २.१.६९.२०२; २.२९.
२३१; ३.१.२२२; १३.२२९; २०.२५३
२१२१२२२३; ३७. २१८११०
; ४६.
६६२; ३.१.७८.३२; ८३.६३; १०९.

५१५५; २.५२.५०६; ५७.१०६; १२६.
 २।१६।१७।१८।१९।२०।२१।२२
 ११; ४.८२.१९।२१; ४.१.१.१७।१९; ४९.
 २२०; २.६०.२२३; ५.४.७०.४३९; ६.
 १.१३.२३; ६६.७६; १०८.२३;
 १२३.५।६।११।१३; १२९.९१; २०७.
 १८।१९; २२२.११९; २.२.१२३; ३.१०.
 १५५; १४.१३।१३; ४६.१६०; ४.२२.
 २३।२३; २३.१९४; ५७.२०४; ७.१.१३.
 २५६; ७३.२६६; ९०.२७२; ३.५१.३२९;
 ५७.३३१; ११३.३३२; ८.१.३०.३७५;
 २.१६.३।८; ८६.४१८; ३.२१.४२७.

लक्षण ४.२.६०.२२५.

लक्षण ४.२.६०.२२५.

लक्षणवत् ३.२.५२.१०५१.

लक्षणहेत्वोः क्रियायाः (पा. सू.) ३.२.
 १२६.१२७; १२८.

लक्षणादि १.४.९०.३३८; २.३.८.४२६.

लक्षणान्तर ३.२.३.३।५।१६।१७; ६.१.४५.
 २।३; १०८.८३; २.१९७.१३९; १२०;
 ३.११२.१७६.

लक्षणेत्थंभूताख्यानभागवीप्सासु प्रतिपर्य-
 नवः (पा. सू.) १.४.८४.३३७.

लक्षणोक्त ६.२.२.१२३; ३.४६.१६०.

लक्षितरा ६.३.४३.१५९.

लक्ष्मी ११।१६।१७।१७; १.४.३.३१३.

लक्ष्मीतरा ६.३.४३.१५९.

लक्ष्य १६।१६।१७; २.३.७.४६६.

लक्ष्य ४.२.६०.२२५.

लक्षण ८.२.६.३९२.

लग्नहण ३.१.८७.६७; ६८; ९०.५।६।८; ४.
 ६९.५।८।१०; १३१.

लघयति १.१.५७.१२६; ५८.१५४.

लघयिस् २०; १५; १.१.२३.२७; २७.२८;
 ३८.१६; ४४.१०३; २.२७.२०।२०।२३;
 ३२.२५।२५; ४३.२१५; ४.२३.३२५;
 ३.१.१.३; ३.११।२२; १२.७६; ४.१०३.
 १८६; ६.१.१०२.३५; ४.४२.१९८; ८.
 ३.३४.४३३.

लघयिस् १.२.६४.२३२.

लघु १; १.१.१.२७।२७; ३.४७; २१; ५.३.
 ६७.४२०; ६.१.६४.५।१५; ७.३.८६.
 ७।८; ३३८; ४.१३.१६।२०; ८.२.८६.
 ३।४; ३.३४.४३०.

लघु १; ८.२.१८.३९८.

लघुग्रहण ७.३.८६.३३७.

लघुता १.१.१.३६.

लघुत्व ५; २.१.६९.४०६; ३.४.५.१७०.

लघुपूर्व ६.४.५६.२०३; २।५.

लघुसंज्ञा १.४.१.३०२.

लघुसंज्ञा १.४.१.४।७।८. २९९.

लघुस्यदः (वै. शा.) ८.२.१८.१६।१६.

लघूपध १.१.३.४७; ५.५३.

लघूपध १.१.३.४७; ४५; ५६; ६।८; ५.
 २५; २।१७; ५३; ५४.

लघूपध १.१.३.४७; ४५; ४७.

लघूपधगुण १.१.५६.१३३; १११; ७.३.७८.
 ३३४.

लघूपधग्रहण १.१.३.२५।२५.

लघूपधत्व १.१.५६.१३५.

लघूपधा १.१.३.४७; ५.५३.

लघ्वक्षर २.२.३४.४३६.

लघ्वर्थ १; १.१.२३.२७; २७.२८; ३८.१६;
 ४४.१०३; २.२७.२०५; ३२.२०८; ४३.

२१५; ४.२३.३२४; २.१.१. १५/१५
१.१.३; १२.७६; ६.१.६४.४३; ६५.
१३.

लघ्वी १.१.५.५१.

लङ् (पा. श.) ३५; ३.१.४०.१०; २.१०८.
११६; १११.११४; २.१२४. १७/१३
८५. २१/२४; ११०. १५/२०; २/२
२; ६.१.३६. १७/२०

लङ् (पा. श.) ३.१.९५.३२; २.१०८.
११५; ११०.३/७; ३.१३२. २/२४;
१३५.१६९.

लङ् (पा. श.) ६.४.७४.२०६.

लङः शाकटायनस्यैव (पा. सू.) ३.४.११०.
१२/१५/१८; ८५.१८५.

लङ्गर्थ ७.३.८६.३३८.

लङ्गि (पा. श.) ६.४.२२.१११.

लङ्ग्रहण ३.४.८५.१८३; ११०. १८/१९;
१८८.

लङ्गपर ३.१.४०.१८.

लङ्गवदतिदेश ३.४.८५.१८५.

लङ्गवद्भाव ३.४.८५.१८४; ११०.१८८.

लङ्गयति १.४.५०.३३३.

लच् (प्र.) ५.२.९७. ६/११/१०.

लट् (प्र.) २.३.२४.४२५; ६९.४७०; ४.४९.
५/१९; ३.२.१२०. ६/१२२; १२४.१२५;
११११२/१५/१६/१८/२०; १२७. १५/१५
२.४.१३९; १४०; १३१. ७/१२/१४
१४२.१६३; ४.२१. १२/१२/१२; ५.२.
९४.३१२.

लटः शतृशानचावप्रथमांसमानाधिकरणे
(पा. सू.) ३.२.१२४.१२५; १२७.१२९.

लट्पर ३.१.४०. ५/५/५.

लट्वा २१.

लट् स्मे (पा. सू.) ३.२.११८. ११/१२/२४;
१२२.

लडादि १.३.६०.२८५.

लडादेश ३.३.१३१. ११/१३.

लङ्ग्रहण ३.१.९०.७१.

लङ्गविधि ३.२.४. २/२४; १३५. १०/१०;
१६/१६.

लत्व ११/२४; २५; १.१.५१. ११/११/१२/१४;
५८. ५/५; ८.२.६. २/१३; २२.४००;
४२.४०६; ४०७; ५५.४/९.

लत्वं ८.२.६.३१३; २२.४००.

लत्व° १.१.५८.१५५; ८.२.१९. १३/१९;
२१.४००; ४.१५.४/८.

लत्ववत् ८.२.६.३१४; ८०.४१८.

लत्वाद्यभाव ८.२.६.३१४.

लप् (धा.)

अपलापयते ६.१.४८.३७.

आलापयते ६.१.४८.३७; ४९.३७.

विलपति १.४.५२.३३७.

विललाप ३.२.११५. १८/१९/१९/१९.

विलपयति १.४.५२.३३७.

विलापयति १.१.५६.१४०; ४.५२.
३३७.

लपर ८.३.२६.४३८.

लपरत्व १.१.९.६३.

लपि° (पा. श.) ३.१.१२४.११.

लप्रतिषेध २.३.६५.४३७.

लप्रयोग २.२.११.४१४; ३.६५.४३७; ६९.
४६४; ३.२.१२७.१३०.

लब्ध १.१.७.२१; २१.७६; २.४.२६.७६;
३.३.१९.११६.

लब्धुम (अ.) १.२.६४.२३७; ३.१.३.१२.

लम् (धा.)

लभते १.१.५१.१२७; ५६. २५।२५
५७.१३३; २.३१.२०६; ३.१.९.२०;
१३.२३; २७.३७; ४.७७.१८१; ४.१.
४८. १४।१५।२४।२५. १०।१२. १०।१२.
२१७; ५.३.५५. ४१६.

लभन्ते १.३.७२.२६३.

लप्स्यन्ते ३.३.१०.११०.

लप्स्यामहे १.३.७२.२६३; ३.१.२६.

४।५
३६.

लभ्ये १.१.४५.१११; ३.६.०.२८६
१८; ३.१.९१.७६; ४.१.१४.२०६; ६.
१.६९.४६; ७.१.२७.२५१; ३४. २४।२४
२.४७.२१६.

आलभते १.१.१.४२.

आलभेत १; १.१.१.४२; २.१.५७.
२३।२४
३९९; ४.१.१.११९; ६.३.४२.१५८.

आलभ्यते ७.१.५५.२६२.

उपलभते १८।१९।१९; १.२.४२.
२४३; ६४.२३७; ४.५२.३३७; २.२.६.
२४।२७
४११; ३.२.११५. २०।२२.

उपलभन्ते ४.१.३.१६७.

उपलभे ३.२.११५.१३०.

उपलभ्यते ३७; ११।१७; १.२.३०.
१९।२०।२१।२२।२३
२०६; ६४. ५।६।११।१३
२४३; २४३; २४३; ३.९. २०।२१
१०९. ३५५; ३.१.८७.६७; २.१२३.
१२४; ४.१.३. २।२।५।८।११।११।२०
१६७;

११।११
२००; ४.२४.३३१; ५.१.११९.३६६
१७.

उपलभ्यन्ते १९ १२; ३१; १.२.३०.२०६;

४.१.३.११६; १६७.

उपलभ्यताम् ४.१.३.२००.

उपालभते ४.३.१२६.३१९.

उपालभ्यते ५.२.४८.३८३; ४.७.
१६।१७
४३१.

उपलभ्यति १.४.५२.३३७.

प्रालम्भि ७.१.६९.२६३.

लभि (पा. श.) ७.२.१०.२८७.

लभ्य १२।१२
१४; १.१.१२.६८; १९.७३; २७.
२४।२४; ४६.११३; ५९. १७।१७
१६०; ६९.१७९; २.६.११४; ३२.१११
३.९. २०।२०; ६०. १८।१९
२.२.३०५
१९; ३.१.९.७८; ३.१२. ७।७।८; ४.
३७.१७६; ८२.१८३; ४.१.१४.२०६;
७८.२३१; ६.१.६९.४६; ८४. २४।२४
१२३.८७; ४.३.१८१; ५२.२०६; ७.१.
२७.२५१; ३४.२५३; ४.७७.३५६.

लभ्यमाना ३.१.२६.३३.

लभ्या ३.१.२.५; २.१२७. १०।१०.

लभक ३.१.२. २५।२५ १७
५.

लम्ब (धा.)

लभ्यते १.२.४५.२३६; ३.१.१.३६८.

प्रलभ्यते १.२.४५.२३६.

लम्बमान ५.१.११९.३६६.

लव ३३; १.१.१.३३; ५०.१२४; ५८.१५३;
३.३.१२६.१५६; ६.१.६७.६८; ७.४.
४७.३५१.

लवण (सा. पे.) १.२.५१. ^{१३१४}२२७; ४.४.२४.
२११२१
३३०.

°लवण (सा. पे.) ७.१.५१.२५८.

लवणशब्द १.४.७४. ^{५१५}३५५

लवणकृत्य (अ.) १.४.७४. ^{३२०}३२०.

लवणप्रस्थ ५.१.११९. ^{१३७}३६७.

लवणशब्द १.४.७४. ^{३५५}३५५; ४.४.२४. ^{१८११}३३०.

लवणस्याति ७.१.५१.२५८.

लवणा १.२.५१.२२७.

लवणालुग्वचन ४.४.२४. ^{१८}३३०.

लवणीकृत्य (अ.) १.४.७४. ^{३२०}३२०.

लवणीशब्द १.४.७४. ^{३५५}३५५.

लवन १.१.३. ^{१२१२२}३६; ५७. ^{११२}११२; ६.१.१२.

^{१७}१७; ७७. ^{५२}५२; ९१. ^{७२}७२; ४.१.१६. ^{२१७}२१७;

७.१.१०२. ^{२७७}२७७.

लवनार्थ ^{२७}१.

लवयति (पा. श.) १.१.५८. ^{१५३}१५३.

लवयति १.१.५८. ^{१५३}१५३.

लवितव्या ३.१.९४. ^{७३}७३.

लवितुम् (अ.) ^{१८}३१; १.१.५१. ^{२१०१२१}५१२१;

^{६९}६९. ^{३७}३७.

लविधान १.३.१२. ^{२७६}२७६; ३.१.२२. ^{६१६}६१६.

लविशिष्ट ३.१.९०. ^{१७११}७११.

लव्य १.१.५०. ^{१२९}१२९; २.४.३५. ^{४३३}४३३; ३.१.

^{९७}९७. ^{८२}८२; ६.१.७९. ^{५३}५३; ९४. ^{७३}७३.

लश्रुति ^{२६}२६.

लषपतपदस्थाभूवृषहनकमगमशृभ्य उकञ्

(पा. सू.) ३.२.१५०. ^{१३४}१३४.

लषितुम् (अ.) ६.१.६४. ^{४२}४२.

लषितु ६.१.६४. ^{४२}४२.

लसार्वधातुक १.१.५१. ^{१८१८}१८१८; ^{१६१२६}१६१२६; ६७.
^{५१५१५१६६}५१५१५१६६; ^{२३१२३१२३}२३१२३१२३; ^{२३१२३}२३१२३; २.

४.८५. ^{५०९}५०९; ३.१.३. ^{९६}९६; ७३. ^{६९}६९; २.

८३. ^{१५१५}१५१५; ६.१.१. ^{२२}२२; ६. ^{११९}११९; १५८.

^{१००}१००; ^{१८६}१८६. ^{१८११२०१२२}१८११२०१२२; ^{११२}११२.

लसार्वधातुकस्वर ६.१.१५८. ^{१०१}१०१.

लसार्वधातुकानुदात्तत्व २.४.८५. ^{१५१९८}१५१९८

^{२१}२१; ६.१.१६१. ^{१०२}१०२; ^{१८६}१८६. ^{११११४}११११४.

लस्य (पा. सू.) ३.४.७७. ^{१२५}१२५.

लहिक ५.३.८३. ^{४२५}४२५.

लहोड ५.३.८३. ^{४२५}४२५.

लाक्षणिक १.४.२. ^{३०७}३०७.

लाघवकृत १.२.११. ^{२१३}२१३.

लाङ्गल ३.२.९. ^{१३१३}१३१३; ६.४.१४४. ^{२३६}२३६.

°लाङ्गल° ३.२.९. ^{१३}१३.

लाङ्गलग्रह ३.२.९. ^{१३}१३.

लाङ्गलिन् ६.४.१४४. ^{२३५}२३५; ^{२३६}२३६.

°लाङ्गल (प्राण्य.) ६.३.२१. ^{१४७}१४७.

°लाङ्गल° (प्राण्य.) ^{६११}६११.

लाडनाश्रयिन् ८.१.८. ^{३६७}३६७.

लादि १.४.५१. ^{१६१७१७७१८११९}१६१७१७७१८११९; ^{२१८१११}२१८१११

^{१२१५११७१२६१२७}१२१५११७१२६१२७; २.३.५. ^{४५}४५; १९.

^{४५}४५; ३.१.२६. ^{३३}३३.

लादिविधि १.४.५१. ^{३३५}३३५.

लादेश (पा. श.) ^{१८१२३}१८१२३; १.३.६६. ^{६१७७}६१७७

^{११११२११५११६}११११२११५११६; ४.२. ^{१७१७}१७१७; ^{३०९}३०९;

^{९९}९९. ^{१२}१२; २.३.६९. ^{३७७७८}३७७७८; ३.१.९१.

^{२५}२५. ^{२११९८}२११९८; ^{११२३१५१०}११२३१५१०

^{७१}७१; ^{७७}७७; २.१.२२. ^{२४२७}२४२७; ४.२.

^{१६८}१६८; ६९. ^{५१}५१; ७७. ^{१२९}१२९; ^{२१२१६}२१२१६;

७.१.६. ^{२२२३२४}२२२३२४.

लिङ्ग (पा.श.) १-१-३८.२२; ५७-१२६; २-४०-
 २२३; ५१-६१।९।९।१३।१५।१९।२२;
 ५२-२२६; ६४-२२४; ७१-३।१४ ८।१९।
 २०; ७२-२५१; २-२-६० १४।१४।१८।
 १९।२०; २४-११।१३।१४।१५।१९; ४२३;
 २९-१०।११।१४।१५।१६; ३-५२-४६५;
 ४-१-३-२००; २-३-२७२; ३-१२७-३२०;
 ५-१-५९-१५।१८; ११५-३६४; ११८-
 ३६५; २-९-३९४; ३-५५-२५।२७।२७;
 ४-१५; ६६-१।१३; ६७-१।१४।१६।२१।
 २२।२३; ६८-४२३; ७४-११।२२।२४;
 ८८-५।७; ४-१४-४३२; २७-१८।२०;
 १-५४-२५२.

लिङ्ग (पा.श.) २-३-४६-४६५; ३-१-८५-
 ६५.

लिङ्ग (चिह्न.) १७; १-३-६२-२६९.

लिङ्गकर १३।१४।१६; १-१-५६-१३८.

लिङ्गकृत ३-१-६७-५७.

लिङ्गग्रहण २-३-४६-४६५; ४-१-३८-११।१९.

लिङ्गपरिहार १-२-६४-२४५; २६६.

लिङ्गवाधन ४-१-१-१९५; ५-४-३०-४३३.

लिङ्गलुक् (पा.श.) ४-१-५६-२१५.

लिङ्गवचन ४-१-९२-२४५.

लिङ्गविशिष्ट २-१-६७-४०२; ४-१-१-१९२;
 १२८-२५८; ५-२-५२-१९।१९; ३६५; ६-
 १-८५-६१; ३-४-१-१५७; ४-१-३३-२२३
 १६; ७-१-१-२३८.

लिङ्गविशिष्टग्रहण ४-१-१-१९२; ६-४-१-३३३
 २२३; ७-१-१-२३८; २३९; ८-३-१-
 ४२४.

लिङ्गविशिष्टग्रहण ४-१-१-१९२; ६-४-१-३३३-
 २२३.

लिङ्गव्यत्यय १-४-९-३१५; ३-१-८५-६४२३.

लिङ्गसंनियोग ४-१-३६-२१५.

लिङ्गसर्वनामन् ६-४-१७४-२३१.

लिङ्गसिद्धयर्थ ५-३-९८-४२६.

लिङ्गाधिकार ४-१-२५-२१९; २१२.

लिङ्गानुपपत्ति ४-१-३-१९६.

लिङ्गान्यत्व ४-१-३-१९६; ९२-२२।२५।२६.

लिङ्गाभाव १-२-४७-२२३; २-४-८२-४६८; ७-
 १-३३-२५३.

लिङ्गार्थ ४-३-१८७-३२०.

लिङ्गाशिषि (पा.सू.) ३-४-११०-१२७.

लिङ्गग्रहण ३-४-१०२-१६६; ६-१-१६१-१०६.

लिङ्गपर १-३-६२-१६।१७.

लिङ्ग्याशिष्यक (पा.सू.) ३-१-८७-६६;
 ९०-७१.

लिङ्गविधान ३-३-१४७-१६१.

लिङ्गविशेषण १-२-११-१६८.

लिङ्ग (प्र.) १-१-३-४४; ५९-१५५; २-१-
 १३।१९; ५-१-१०; ६-१-१९; १८-
 २००; २-३-६९-४६५; ३-१-३१-४०;
 १०।११।१३।१३।१५।१७ १।५।५
 ३६- २३।२४ २२।२७ १।७
 ४३- ५०; २-३- ७७; १०७-११५
 १०; १०८- ११५; २।३।६।६।७।७।
 ८।९।१।१९; ११५-११९; १२०; १७१-
 १३०; ६-१-१- १६।२०; ८- ११।११।१५
 १२-१०; १६- ११०।१२; १७-२५; ३०-
 १५।१६; २९; ३९-३४; ४५- ३३; १३५-
 १८।१८।१९; ४-२०-१८८; १२०-२१७;

२१२; ७-१-३६-२५०; ६२-२६६; २-१०-
१५२६; ३-८५-३३७; ४-१०-३५७;
८-३-७९-५५५; ५५५; १५८-५५९.

लिङ् (प्र.) १-३-१२-२३३; ४-१-३०२; २-
३-६९-५६९; ३-१-३-१-११९; ६७-
५६; ९०-३०; ७९; ९१-३२; २-१०८-
११५; ३-१-३२-१५८; ६-४-२२-११९;
८-३-७९-१०११.

लिङ् धातोरनभ्यासस्य (पा. सू.) ६-१-१-
११; ५-३५.

लिङ् वयो यः (पा. सू.) ६-१-१३-२५.

लिङ् च (पा. सू.) ३-४-११०-१८७.

लिङ्पर ३-१-५०-५८.

लिङ्परार्थ ३-१-५०-५८.

लिङ्ग्रभ्यासस्योभयेषाम् (पा. सू.) ६-१-
१२-१८; १७-२५.

लिङ्गसंनियोग ३-१-३८-१६.

लिङ्गदेश ७-१-३६-२५५.

लिङ्ग्रहण ६-१-१-१६; ४-१-२०-२१८; ८-३-
७९-५५५.

लिङ्ग्रहण ३-१-९०-७९.

लिङ्गत् २-३-६९-१६६.

लिङ्गिनामेत्त ३-१-३६-२१.

लित् १-३-३-२६२; २-४-३-५८२; ३-४-७७-
१८९; ७९-१८२; १८३; ४-१-५९-२२५;
५-३-१-५५; ६-१-२२३-१२०.

लित ३-४-७७-१८९.

लिति (पा. सू.) ३-४-७७-२१२१२३.

लिङ्ग्र २-४-३३-५५५.

लिपि ४-१-५९-१९१९.

लिपि (पा. शा.) ७-२-१०-२६.

लिङ्गा १-३-२५-२१६; ३-३-७-१६०.

लिङ्ग्यमानसिद्धे ३-३-७-१६०.

लिङ्ग् (धा.)

लिङ्गति ३-२-१-१५.

लिङ्गि (पा. शा.) ३-१-१३८-१२.

लिलोप १-१-६३-१६८.

लिङ्गि (पा. शा.) ७-२-१०-२१६.

लिङ्ग (धा.)

लेढा ६-१-१३-२३; ८-४-५१-५६३.

अलेङ् १-१-६२-१६५.

अलिङ्गत् २५.

लिङ्गि (पा. शा.) ७-२-१०-२६.

ली (धा.) १-१-५६-१६०; ६-१-५०-३९.

उल्लापयते ६-१-५०-३९.

ली (धा.) १-१-५६-१५५.

ली (धा.) ६-१-५०-३९.

लीनाति (पा. शा.) ६-१-५१-३६.

लीयति (पा. शा.) ६-१-५०-३९; ५१-३६.

लुक् (पा. शा.) १-१-५०-३९; ११-३-३५-५६-८१

९१०१११; ११-१५-२५-२५-२५; ११-३-३५

३५; २३-१५; २-५-५; २७-८८; ३९-५

२३-२५-२७; ५-१-१००-५७; ५७-५७

१०११११११; ५-१-१३-२१; ६१-१-१५-३

१०११११२-१०; १६-१०; ६-२-३-२५; १३-१३

३७१११११११६२१; ६३-१६५; ६५-२५

१६६; २-५-२१२; २१३; ५-५-२१३; १८

५-११-२-०-१-२-०-१-२-१-२-२; ५१-२-२-३

१५; ६-५-२-३-३; २-३-५; ६६-२-१-८; ४-२-०

६१०१११११११; ३११; २१-३-२-२;

१२३३०; १०.२२५; १३.२२७; २५१;
१६२.२६५; १६३.२६५; १६५.२६८; २.
३.२७३;

५.१.१६.३३३; ३.५५.२१३; ४.३०.
२३२;

६.१.१.२२२३; २.२७; ४५.१३; ८३.
५७ १५१२४ ८८१७६ २३ १२१
५५; ८४.५६; ८५.६३; २.३९.११५; ३.१०.
१५१६; ७०.१६७; ४.१६.१८४; ७७.
७८
१४५; ७०.१६७; ४.१६.१८४; ७७.
२०९; १६.२१३;
८.२.८.४०८.

लोक० ६.३.२६.१४१.

लोकजिगीषु ३.१.१५.२५.

लोकतः (अः) १७; १.१.४४.१०२; ५६.१३३;
५७.१२५; ३.१११.२७३; २७३; ४.
४२.३३९; ५६.३४०; १०१.३५०; ४.१.
३.११५; ११६; ११८; ५.३.६७.४२३
१६ ; ७.३.१४.३२०.

लोकंष्टण ६.३.७०.१६७.

लोकवत् ६.१.२.२७.

लोकविज्ञात ३.२.१११.११९; ८.१.१५.३७३;
३७१.

लोकविज्ञान १.१.२.१.७७; ६५.१७१; ३.४.२१.
१७३; ६.१.१.३; ३.६.१.१६४; ८.३.५९.
४११.

लोकविदित १.४.११०.५१८.

लोकायत ७.३.४५.३२५; ३३६.

लोकाश्रयत्व १.१.३६.३९०; २.२९.४३५; ४.
१२.४७७; ४.१.३.१९६; ५.३.६६.४१८;
४.६८. २१५१३१८ ; ८.१.१५.३७१.

लोकोत्तरपद ४.३.६०.३१०.

लोद् (प्र.) १.१.५३.१३१; ३.१.२२. २३२५;
२८; २६. १४१७१८ ; ११.७२; ३.१६३.
१६७; ४.२. ४६१२१ १७१३१ १३११४ ;
८.१.५६.३७८; ४.१६.४५८.

लोद् (प्र.) २.४.८१.४९६; ३.१.९४.२०.

लोढो लङ्घत् (पा. सू.) ३.१.९७.७३३.

लोढादे ३.१.२६.३३.

लोढादेश १.१.५६. ८१११०११११११
१४०

लोद्ग्रहण ८.४.१६.४५८.

लोणमध्यमपुरुषैकवचन ३.४.२. २३१५७
१७०; ७.
२.७८.३०२.

लोत १.१.२६.२४; ८५.

लोप (पा. शा.) १४; १६१७० १४ १५१७७
१९१९१२०१२१ ८१९ १७ २५ १२१
; २८; ३१; ३२; ३३
१४११५१२०१२१ २११२२१२५ २७१२७
११२२१२२३१२४ २२२२३
; ३५;
१.१.१.३९; ३.४८; ४. ४१०१११
५१ ;
७८८१२११५११६ ७८८११० ७८८१७
५३ ; ७.५७
८१३११६ ६१२२६ १०. ५१४
; १०. ५१४;
२१३१३१३१५१५१६ २६.२१; २७.
८७; ३९. १७१८; ५१.१२६; १२७;
१२९; ५५. २३१; ५६.१३१; ५७.१४२
१६१२१२५ ; ५८.१५२; १५५; ६१.१६०;
६२.१६०; १६१; २०१२०१२१२३
१६४; २५ १२५ २०१२०१२३
१७११९ ; १७१; ६७.१७५; २.३२.
२०८; ६४. १३१; ३.१.२५३; २.२६०
१२ ; १६११२२ ५१०१७
; ९. २६४; २६५; ४.२.
२१२३१५ ११०१०११८१२५१२६ ६११;
३०८; ११०.३५६; १११११५
३५७ ;

२.१.३५. १११२३३३ ; ३३८; २.
 २.३.२५. ५७ ३३; ५२५; २९.५३३; ४.६२.
 ५६९; ५९२; ७०.५६५; ८१.५९६; ८५.
 १३१३१७१९८१९९ १९१९९
 ५०१ ; ५०२;
 ३.१.२. १३ ; ३. ८; २।८।१२।१२।
 १३ ; ९. २०; ११. २।२१ ; २१. ५।५।६।
 ८।९।१० ; २७. ३०; ३०. ६।९ ; ३५. ५।५।६ ;
 ५५. २५।२५।२६ ; ७८. ६९; ७९. ६९; ८०.
 १०।१११२।१३।१४।१५ ; ९१. ३३।२५।
 २६।२७.२८ ३।५ ; ७५; २.५८.१०३;
 ४.१.७८.२२९; २३०; ८७.२३८;
 ८९.२५९; २५२; ९८.२५५; १३३.२५५
 ११११५ ; १५१.२६२; १६१. १५।१८ ; २.
 ९. २।३।७ ; २५.२७५; ४.५९. १२।१५.
 ५.१.२८.३३८; १२५. ५।६९; ३.५.
 ५०३; १७.५०६; ३.८३. ३।६।७।८।१२।
 २१।२१ ; ८५. ३।१२२;
 ६.१.२. ७ ; ८; १२. १७ ; ६५. ५३;
 ६।७।१३।१९ ; ६७. ८।८ ; ६९. २।३।५।५।
 ५।७।९।११।२।०।२६ ; ७१. १५।१५।१७ ;
 ८५. ५६; ८५. ५।२० ; १०२. १९।२० ;
 १५५. ५।६।९ ; १६१. १०।१९ ; १।१ ; १।०२;
 १८६. १।१०।१०।१०।१०।१५ ; १९२.
 ११५; १९७. १६।१७।१८.२१ ; ११०; ३.
 २५. १५७; ७८. १७०; १०९. १७५; १११.
 १७५; ४. १९०. १८५; २२. १८७; १८८
 १९ ; १६९; १९६; १९२; १९३; २५.
 १९५; १९५; ३५. १९५; ५२. १५।१७।
 २५।२७ २।६।८ १५।१६।१८ ; ५६.
 २।५ १९९; ५७. १९९; ५८. २०८; ५९. २०१
 १५।१७।२।० ; ५१. २०२; ५२. २०२;

५।५ २०३; ६५. २०७; ९३. २१२; २१३; १००.
 १२ २१३; ११०. ११।२०।२१।२२।२५ ;
 १।२ २१७; ११५. १०।१५ ; १३३. २२३; १५०.
 २२५; १५१. २२५; २२५; १५२. ७।८।८ ;
 १५८. २१।२१।२२।२३।२५ ५।६।७।८ ;
 १५९. २२३; १।२।२।५ ; २२६; १५५.
 १६।१६ २२९; १५९. २३०; १६०. २३०; १६१.
 २३१;
 ७.१.१२. ९।१०; ३०. ९।१०।११।१३ ;
 ३३. २५३; ५५. ३।६।५ ; ५९. २६२; ६५.
 २६२; ७३. २६८; ८०. २६९; २. ३. २७९;
 ८।९।१०।१५।१७।१७।१८।२१ ; १०.
 ११ २८५; ६७. ३००; ३।५।५।६।८।८।८।
 ८।१०।११ ; ८०. ३०२; ३०३; ९०. ३०५;
 १०२. १८।१८।१९ २।५।५।६ ; १०७.
 १५।१९ ३११; ३१२; ३१३; ३. ३३. ३२३; ५६.
 ३३१; ७०. ३३३; ११९. ३३३; ४. १.
 १३।१५।१५।१५।१७।१८।२१ ११।
 ३५५ ; २. ३५६
 १३ ११।१२ ८।९।१५।१६ ;
 ; ५५. ३५२; ६०. ३५३ ;
 ६१. ३५५; ९३. ८।१०।११।११।१२।१५।
 १६।२१ ; ३६०
 ;
 ८. २. २. ३८७; ६. १९।२५ ८. ३९५;
 १६. ३९७; २३. ३।६।६।१७।१९।१७।
 १९।२१।२२।२२।२५।२५ १।२ २५.
 ५।५।७ ५०२; ३८. ५०५; ५५. १५।१५
 ६२. ११।१२ १८।१८।२।२१ ; ३.
 १२. ५२५; ३७. ५३१.
 लौप. १५ १; १.१.५७. १५९; १५९; ४. २. ३९१;
 ६. १. १२. १३; ६९. ५९; १९०. ११३
 २१ ; ३. १०९. १७५; ७. १. ५५. १७।१८।
 १९।२०

लोप १.१.५७.१२३; १२३; ४.२.३०७;
३०८; ६.१.६५.२१; ४.२.२.१८८; ७.
२०१.

लोप १.१.५१.१२६; ६.१.६१.२१.

लोपः पिवतेरी चाभ्यासस्य (पा. सू.) ७.४.
१.३२२.

लोपः शाकल्यस्य (पा. सू.) ८.३.२०.२२७.

लोपकृत १.२.६२.२३१.

लोपनिमित्तत्व ४.१.७८.२३०.

लोपप्राप्ति ६.४.१६३.२३२.

लोपबलीयस्त्व ७.२.३.२८०.

लोपभाविन् ७.४.६०.३५३.

लोपमात्र १.१.६२.१६२.

लोपवचन १.१.५७.१२३; ६.४.१५२.२२१; ८.
३.२०.२२७.

लोपवचनसामर्थ्य १.१.५७.१२३; ६.५.१७०.

लोपविज्ञान ७.१.३३.२५३.

लोपविशेषण १.१.२.५१.

लोपश्चास्यान्यतरस्यां भ्रुवोः (पा. सू.) ६.
४.१०६.२१५.

लोपसंज्ञ १.१.६०. १०१२२३३२२; २३३;
१५१; ६२.
१६२.

लोपसंज्ञा १.१.६०. १२१९८; १५१; ६२.
१११२१२१५१५१५१७
१६२.

लोपसंज्ञित्व १.१.६२.१६२.

लोपसंनियोग ३.१.११.३१.

लोपाजदेश १.१.५८. १५२; ६.१.१६७.
१०६; ८.२.७८.२१२.

लोपापवाद ३३; ६.४.२२.१८३.

लोपारम्भ २.१.३५.३८७.

म. मा. श. क्रो. ११६

लोपार्थ ३.१.३. २५; ६.४.१७१. १२१५१९६।
१८; ७.१.२७.२५१.

लोपि (पा. श.) ७.४.३.३१६.

लोपिन् २.४.६२. २११; ४.१.२९. ५१२.

लोपिन् २.४.६२. २१२.

लोपोत्तरकाल १.१.६२. १६१.

लोपो यि (पा. सू.) ६.४.११०.२१६.

लोपो व्योर्बलि (पा. सू.) २८; १.१.५७.
१२३; १२६; १५०; ४.२.३१६; ६.१.
८५.२१; ४.१९.१२५.

लोप्यलोपिता १.२.६२.२३३.

लोप्यलोपिन् २.४.६२. २१२.

लोमकेशकर्तृक ७.२.२९.२१०.

लोमन् ३.१.१०५.२३३; ४.१.८५.२३७; ७.
२.२९. १७१७१७१७१७
२९०; ८.२.१८.३२८.

लोमन् २५.

लोमश ४.१.३.१६६.

लोलुव १.१.२.५१; ५७. १२१७.

लोत्स्यापति ४.१.७८.२३२.

लोत्स्यापुत्र ४.१.७८.२३२.

लोष्ठ १.१.५०.१२३; ४.२.३३३; ३.१.७.१२;
१.२.२५; ३.१.९.१२५; ६.१.२५.१२;
७.१.५१; १३५.१२; ३.३.२.१५३; ७.
१.३७.२५३; ९६.२७५.

लोह (धातु.) ५.१.११९.३६६.

लोहकंस १.२.३०.२०६; ४.१.०९.३५५.

लोहित १.१.६२.१६२; २.७.१.२५१; २.२.
२९.२३३; ३.१.८७.६२; ४.१.१.१५३;
५.१.२८.३२८; ६.६.६.२१६; ४.३.७.

४३३; ७.१.३९. १६।१९; ८.२.६.३६५.

लोहित° ३.१.१३.३१.

लोहितगङ्ग (वे.) १.४.१.३०१; २.२.३.

४०८; ४.८.४.११.

लोहितपादिका ४.१.२०. ५।११.

लोहितशालिम् २.१.६९.४०३; ४०४.

लोहिताक्ष १.३.२.२५१.

लोहितादि (ग.) ३.१.१३.३३; २४; ४.१.

१८.६।७.

लोहितादि° (ग.) ३.१.१२.२१.

°लोहितादिकतन्तेभ्यः (पा. सू.) ४.१.७५.

२३६.

लोहितादिडाज्भ्यः क्यष् (पा. सू.) ८.४.५७.

४३७.

लोहितायति १.३.१२.२३५; ३.१.१३.३१.

लोहितायते १.३.१२.२३६; ३.१.१३. ५।२१.

लोहितिका ५.४.३०.४३३.

लोहितेत २.१.६९.४०३.

लोहितोद् ६.३.५७.६३.

लोहितोष्णीष १.१.२७.८६; २.१.६९.४०४.

२.२.४.४३३; ६.१.१.३३.

लोहिनिका ४.१.१.१११; ५.४.३०.४३३.

लौ १.१.५८.१५३.

लौकिक ३।३; १; ५; ८; १६; १.१.१.१७.

३।६।२४; ६१; २२.७९; ३८.१५; ४४.

१०२; ४७.११५; ४९.१११; ५६.१३७;

२.६४. १३।१४।१७।१८; २६।२६; २४१;

२३३; ३.१.१.२७२; २७३; ४.५६.३३६;

२.४.६२. १४।१५; ४.१.३.११७; ८७.

२३८; ८९.२४२; ९०. १६।१९; १६.२५२;

१६१. १७।१८; १६५. १६६; २६९; ६.

१.८.४.५७; ८५.६०; ४.१.४.५५.

लौकिक° ३६.

लौकिकी ५.१.१६.३१३.

लौयमानि १.१.५. ८।११.

लौहकारि ४.१.१५८.२६४.

त्यप् (प्र.) २.४.३६. ११।१२।१३।१४।१५।

१८।२०।२१; ३.१.२२.२३; ६.४.२२.

१०।१४; १९।१; ३७.१६; ५५.२०३; ५६.२७४;

८९.२१२; १३०.२२२; ७.१.३७.२५४;

१९ १।२।३।४।५।६।७।८।९।१०।११।१२।

°त्यप्° (प्र.) ३.१.१२. ६।११.

त्यपि च (पा. सू.) ६.१.३९.३१.

त्यपि लघुपूर्वात् (पा. सू.) ६.४.२२.११३;

८९.२१२; ९०.२१२.

त्यपि लघुपूर्वस्य (पा. सू.) ७.२.२०.२८८;

२१.२६२.

त्यवभावार्थ ६.२.२.१२३.

त्यवादेश २.४.३६.४२४; ७.१.३७.२५६.

त्यवग्रहण १.१.५६.१३४; २.४.३६. ११।१३;

७.१.३७.२५५.

त्यवभाव ६.४.१३०.२२२; ७.१.३७.२५६.

त्यवलोप २.३.२८.४५५.

त्यु° १.३.१०.२६५.

त्युद् (प्र.) १२; १.३.२.२६०; ३.१.५.२७;

२.५६. ५।५।६।१।१०।१२; ३.३.२०.१३७;

४४.११२; ४.६.७.१७७; ५.३.५५.४१५.

त्युद्° (प्र.) ३.२.५६.१०५.

°त्युद्° (प्र.) ३.१.१४.६०.

त्युडर्थ २६; १२.

°त्यादि (ग.) ८.२.४४.४०३.

१७ ७।१०२३।२३ ११।११
 १६५; १६६ ; १६९ ; ६५.
 १८ १२।१२ १९।२६ ४।१३
 १६९; १७१ ; ६८. १७६ ; १७७ ;
 ६९.१७७; ७०.१७९; ७१.१८२; ७२.
 २३।२३ १८ २१ २४
 १८२ ; १८३; १८४; १८५; १८६;
 १८७; १५।१८ २५ ; ७३.१८९; १९०;
 ७५.१९०;

२.१.१९१; ८।१० २६; १.१९७;
 २७.२०४; २८. ८।११०।१२ ५
 २०७; ३२. २०९ ; ३९.२११; २१२;
 ४१.२१२; १६।१९ ७
 १८।१९।१७ ७।७७ ७
 २१४ ; २१५; ४४.२१६; ४५.
 २५ १२।१२।२५।२५ १।२ १४
 २१७; २१८ ; २१९; २२१;
 २६२; ४७. १८।१९।१९ २।१०।१३
 २२३; २२४ ; २२५; ४८.
 १९ २।२।११।२६ २।१७
 २२३; २२४ ; २२५; ५०.
 २।६; ५१.२२८; ५२. २२८; २२९;
 ५८.२२९; २३०; ६४. २।१३।१४।२०
 ११।२४ १।२।१९।२३ ५ २।५।७।
 २३६ ; २३७ ; २३८; २३९
 १० १३।२५।२६ २।२४ ५
 २४० ; २४३; २४४; २४५
 १३।१३।१९।२० ७२. १३ २।६।११
 ; ७२.२५१; २५२ ;
 ७३.२५२;

२.१.२५३; ११।२३ १३।१७ २.०
 २५४; २५५; २५७ ; २.
 १७ १०।२१ ५ २०।२१
 २६०; ३. २६१; २६२; ४. २६२
 २२ २६३; ७.२६३; ९. २६५; २६६;
 ; २६७; ७.२६७; १०. २६७; २६८;
 १०.२६९; ११. १५।२१।२३।२६।२६।
 २७ २७।३६; १२.२७४; २७५; २७६;
 ; २७७; २७८; २७९; २८०;
 १४. २०।२३।२२ ४।४ १५.२७९; १६.
 २७७ ; २७८; १६.२७९; १६.
 १७९; १८. १।१० १६।१७.१७।२२
 २७९ ; २०. २७९ ;
 २१.२८०; २२.२८३; २४.२८३; २५. ६।१२।
 २८१
 १६ ; २७.२८१; २८.२८२; २९. १५।
 १८ ; ४०.२८३; ५१. १४।१४।१५
 ; २८३ ;

६०.२८५; ६२.२८७; २८६; १०।१४
 ६४.२९०; ६६. १५।१६।१६ ६७.२९१
 ३।१।१०।१५।२०।२३।२५ १०।११।१३
 २९१ ; २९२ ;
 ७८. १२।१५।१७ ८।१४ २४
 २९३ ; ७९. २९४; ८६.२९४;
 ८८.२९५;

४.१.२९६; १४।१७।२० २।६ २.०
 ३०५; ३०६; ३०८; ३०९; ३।११; ३.
 २।६।६।१८।२३ १३.३१३ १८.
 ३३०; २०.३३३; २३.३३३; २४.३३३;
 २७.३३३; ३२. १९।१९ ३६।३६
 ३३०; ३३०; ४८. ३३३;
 ५१. १२।१५।१७ २।५ २२
 ३३५ ; ३३६; ५२.३३६;
 १५।१६।२१।२५ ५।६।६ ६०.३३६;
 ३३७ ; ३३८;
 २।४।७ १०।११।११ ६२.३३४;
 ३३३ ; ६१. ३३३ ;
 ७४. २।२२ ; ३३५; ८०. १४।१७ ३३६;
 ४४.३३६; ११।१२ २३।२४।२४
 ३४७ ; ८९. ३३७ ;
 ९३.३३९; १०१.३५०; १०८. ४।१९।४।
 ३५२
 १४।१७ १२।१२ १९०.३५६; ३।८।
 १६।२६ २।३ ३।५६;
 ; ३।५६;

२.१.१. ५।८।११।१०।२० ५।८।११।
 ३६१ ; ३६६
 १९ ११।१३।१७।१९।२३ ३।३।१९
 ; ३६७ ; ३६८;
 ११ ३।१५ ११।१२।१३ ८।१२।
 ३६९; ३७२; ३७३ ; २. ३७५
 १३ ४।७।९ ३.३७७; ४. १४ ५.
 ३७८; १०. १८।२२ २
 ३७८; १०. १८।२२ ३८०; १७.३८१;
 १८.३८१; २०. ६।७।२०।२० २९.३८५;
 ३०. ५९।१९ ६।८।८ ११।१४
 ३८५; ३२. ३८६; ३३. ३८६;
 ३५. ४।७।११।१३।१५ २।४ २०।
 ३८७ ; ३८८; ३६.३८८
 २१।२२ १।३।३।४।६।६।२१।२१
 ३८९ ;
 २।२।१४ ३७. २१।२३ ४०.२६
 ३९०; ३७. ३९०; ४०.३९०;
 १।१ १०।११।११ ४९. १२।१३
 ३९१; ४३. ३९१ ; ४९. ३९२;
 ५१.३९३; ३९० १८।२०।२०।२४
 ३९५ ;

१०; ४४. १८.१८१८; ४०.४११,५२.
 २४. १४१५, २४३३; १५.
 ४१२; ५५. ४१३; ४१५;
 ५७. ४१३; ६०. ४१७; ६६. ४१८
 २४; ४१९; ६७. ४१९; ६८. ४२१;
 ७२. ४२२; ४२३; ७४. ४२४; ८३.
 ३६।६।१२।२१ ८४. ३।१०।१२.
 ४२५; ८५. १०।११।११।१०; ११८.
 १३।१४
 ४२९;
 ४. ४. ४३०; ७. ४३१; २७. ४३३; ३०.
 २३।२।४।२।४ २।२ ११।१३।१५।
 ४३५; ४३५, ३६. ४३५
 २०। २२ ४।४ २।३ १४।
 ; ४३६; ५०. ४३७; ६७. ४३७
 १४ १४। १६। १७
 ; ७३. ४३९; ७६. ४४०; ७८.
 ४४१; १०३. ४४१; ११६. ४४२; ११८.
 ४४३; ११९. ४४३; १५४. ४४४; १५६.
 ४४४;
 ६. १. १।२०।२० १८; २।१६।२२;
 ४।११ २. ७ १३।१६।१९; ४. ६; ५.
 १० ६. ११; ७. २२।२३ १।१२०
 ९; ६. ११; ७. ११; ८. ११२; ९.
 २२ १३; २४। २५ ४ ३। ५। ८।
 १३; १३; १५; १६; १२. ३। ५। ८।
 १०।१० १।१।२। ७।१०।१२।१३।
 ; १२. २०
 २४ २६ १९।१९ १७. १० २।४।५।
 ; २६; १७. १० २।४।५।
 ६।९।११।१३।१४।१६ १।२।३।५
 ; २०.
 १३।१४
 २७; २७. २८; २८. २८; ३०. १७
 ३३. २९; ३५; ३७. ३४ १०।१०।१३।
 १६ ४। ७। ७। ७। ७। ७। ७। ७।
 ; ४५. ३३; ३६; ३७
 ३३; ५०. ११।१२ १४ २।४।५।
 ३९; ३९; ६१. २।४।५।
 २।४।५।५ १।४।१३ ४।५।६।
 ४२; ६४. १।१२; ६७. २।५।६।
 १५ ६८. २१ ४ १५।१७ २१।
 ; ६८. ४६; ४७; ६९. १५।१७; ४८
 २१ ६।६ ५४ १५।२० ७७.
 ५०. ५०; ७७. १५।२०; ७७.
 ६।८।१७।१८।१८।२०।२०।२२।२३।

२३।२३ ७९. ५४; ८३. ५५; ८५. ५६; ६०;
 १०।१७।२० ४ ४। ६। ६। ६। ६। ६।
 १०।१५।२१ ६९; ९०. ७७; ९१. १४।१७।२१
 १४ १९।२०।२० २।३।३।७।९ २;
 ७३; ९३. १९।२०।२० २।३।३।७।९ २;
 १७।२०।२१ २।५ १२।१३।
 ९४. ७५; ७६; ९५. १२।१३।
 १३ १०१. १२।१४ १०२. १४।१९
 ७३. ७३; १०२. १४।१९; ११३
 १३।१६ ८५; ११५. १।११।१५ २३
 ८५; ११५. ८६; १२३. ८६;
 १६; १२४. २०।२१।२१ १२५. ८६;
 २७; १२४. २७; १२८. १४।
 १२६. ३।४।४ २१ १२८. ९०
 १५ १३५. १६ १४२. २३ १४४. ४।६।
 ७।९ १५०. १७।१८।१८ १४७. ३।५।५
 ; १५०. १५; १४७. ३।५।५
 १७ २३ २।१८।२२ २।४
 १५०. १८; १९; १००; १०१; १६१.
 १६ १६२. १०३; १६३. १०४; १६७.
 २।६ १३। १४।१९ २१
 १०७; १६८. १०६; १७६. १०८;
 १७७. १०९; १८५. ११०; १८६. १११;
 ११३; ११३; १९०. ११३; १९१. ११४;
 १९५. ११५; २०४. ११६; २०५. ११६;
 ११७; २२२. १८।१९।१९ ७।१८।
 ११८; २२२. ११८; २२३. १२०
 १८
 ;
 २. १. १२३; २. १३।१७।१८ २।९
 १०।१०।११ १८ ४। ६। ७। ७।
 १२ ४७. १२६; ४९. १२७; ९३. १३२;
 १३०. १६।१६ १३६. १३७ १४३. १३६
 १५।१६ १४८. १३७; १६५. १३७; १९१.
 १३९;
 ३. १. १३।१८ ११. १६ ५।६।६।
 १४ २१. १३६; २६. २१।२३। २४।२४;
 १५ ११. १७ ४। ७। ३। ३।
 २० ४०. १५०; १५१; ३५. १५५
 २० ४०. १५०; ४२. १६।१९ ४७. १६१
 ५७. १६३; ६१. ७।१६।१८।१९ ६६. १६५

वतोरिडा (पा. सू.) १.१.२३.८३; ५.१.२३.
३४७.

वत्करण १.१.५६.१३३; २.३.५.४४५; ६२.
४६५; ३.१.८७.६६; ३.१३१.१५३; ८.
१.७२.३२२.

वत्पर्य ४.१.८७.१६१२२३; ५.१.११८.३६५.

वत्या ६.१.२२१.११११.

वत्युपसंख्यान १.४.१८.३२०; ५.१.११८.
३६५.

वत्व १.१.१८.७२; ४.१.३२.२१३; ६.१.२२१.
११२; २२२.११९; ७.३.८७.३३८; ८.
२.१.३६६; ११.३१६; १६.१०१११; ३.
३३.४३०; ३४.४३१.

°वत्व ४.१.३२.२१४.

वत्वन्त १.१.२३.८३; ५.२.३७.३७६.

°वत्वन्त ५.२.३९.३७९.

वत्वप्रतिषेध ८.२.१६.३६६.

वत्स १.१.१.४३; २.२.११.४१४; ३.१.७१३९;
६९.४६९; ४.६२.४६२; ३.१.२.२३; १७.
१२; ४.१.८९.२३३; ५.१.१३.१११११;
२.२.४.४०१; ३.१.१.४३; ६.१.१६२.
१८१२; ४.१६.१५१७.

वत्स (मा. वि.) १.१.६३.१६५; २.६.४.२३३;
२३३; २.१.३.३६६; ६.१.२०.११६.

°वत्स (मा. वि.) ३.२.२.१.११.

°वत्स° (मा. वि.) २.४.६२.४६; ४६१.

वत्सतर ५.३.११.४३.

°वत्सतर° ६.१.८९.६६.

वत्सतरार्ण ६.१.८९.६६.

वत्सशब्द ५.३.११.४३.

वत्सादि (ग.) ५.३.११.४३.

वत्स ८.४.४७.४६३.

वत्स ८.४.४८.४६५.

वद् (धा.) ३.१.१०६.१३; २.७८.१०९.

वदति १.३.४८.२६३; ३.१.११८.८३;

४.२.४५.२१०; ८.१.३५.३७३.

वदन्ति २५१२९; १.३.१.२५७; ३.२.

७८.१०९.

वदेत् ३.

अवाच्यत् १.१.४४.१०५.

अकीवदत् १.१.५७.१३८; ५८.१५४;

७.४.१.३५४; ५३.३६०.

उच्यते ३.

अभिवदति १.४.५३.३३२.

अभिवदन्ति ३३.

अभिवदाद्यते १.४.५३.१३१३; ३.३.

१८.१४५.

अभिवदाद्यताम् ३.३.१८.१४५.

संप्रवदन्ति १.३.४८.२६३.

संवदेते १.१.५८.१५१; ६.३.३५.

१५५.

वदःसुपि° (पा. सू.) ३.२.६१.१०३.

वदावद् ६.१.१२.१७; ७.४.५८.३५२.

वदि (पा. शा.) १.३.१.२५७.

वदि° (पा. शा.) ७.२.३.५६७७७.

°वदि (पा. शा.) ६.१.१२.१७.

वद्वचन १.१.११.६६; ६.१.१२९.२०१२.

वद्विधि १.४.६०.३४२.

वद्विधि° १.४.६०.३४२.

वध् (धा.) ७.२.१०.२८४; २८५.

वध्यात् ६.४.६२.२०६.

वध्यास्नाम् ६.४.६२.२०६.

वध्यासुः ६४.६२.२०^{२५}.

अवधीत् १.१.५७.१^{१२}६.

वधिषीष्ट ७.२.१०.२^{५६}८.

आवधिषीष्ट १.१.५६.२^{३१२६}३९; ७.२.
१०.१^{५११८}२८५.

वध ३.१.९७.१^{९६१८}२२; २.११५.१^{३७}२०; ५.१.
१०.११११११२१३.

वध° १.४.२५.३^{२२}८; ४.१.४८.२^{१७}७; ५.१.
१०.३^{१२}१.

°वध° १.१.५६.१^{१२}३५; १^{३६}.

वधक १.१.५६.१^{१३}५; १^{३६}; १^{३९}; २.४.५.४.
५^{५५}८८.

वधि (पा. शा.) १.१.५६.१^{२०१२१}३३; १^{३५};
१^{३९}; ६.२.१^{३११४}६३; २.४.४३.४^{२५}५; ७.
२.१०.२^{८४}४.

वधिभाव १.१.५६.१^{२०}८; ६.४.६२.२^{४१२४}०६;
२^{१७}; ७.२.१०.२^{८५}५.

वधीम् (वै. शा.) ७.१.४०.२^{५७}७.

वधू १.१.११.१^{६१६}७६; १९.७^{६३}३; ५.२.१०९.
३^{१६}७.

वधूटी ४.१.२०.२^{११}१.

वधूजानि १.१.५७.१^{१२}२.

वध ३.१.२६.३^६६.

वधिका १.२.५२.२^{२९}९; ४.१.३.१^{१६}६; ५.३.
१८.१^{९१९}२२८; ६.१.१०३.२^{१११}९.

वधिकादि ४.१.३.१^{१६}६; १^{१८}८; ६.१.१०३.
१^९९.

वध्य ३.१.९७.१^{९६१८}२२.

वध्यर्थ ७.२.१०.२^{८४}४.

वध्यादेश २.४.४३.४^{२५}५.

वध्यश्व ६.२.९.१.१^{३२}२.

वन् (प्र.) ७.१.१.२^{३८}८; ८.३.१.४^{२४}४.

वन २^६; ३^९; १.१.२.१.३^३३; ४३.१०१; ४७.
२^११२२; १^{१७}५; १^{१६}; २.४५.२^{१७}७;
५१.२^{२९}६; ५२.२^{३६}६; ६४.२^{३५}५; ४.१३.
३^{९६}; ६०.३^{१२}२; २.२.२४.४^{२६}६; २९.
४^{३२}२; ६.१.९.१.७^७; २.३३.१^{२५}५; ७.१.
२०.२^{२७}७; ७२.२^{६५}५; २.१०१.३^{०९}९; ३.
८६.३^{३७}७.

वनं समासे (पा. सू.) ६.२.३३.१^{२२}२;
१^{२३}५.

वनगुल्म (ओ.) १.३.६.७.२^{६३}३.

वनराजि २.३.५.४^{२६}६.

वनसमुदायवाचिन् ६.२.१३६.१^{३२}२.

वनस्पति १.२.५१.२^{१७}७; २.४.१२.२^{७५}५; ३.
२.४९.१०३; ४.१.८५.२^{३७}७.

°वनस्पति ४.१.८५.२^{३७}७; ५.१.११९.३^{६६}६.

°वनस्पति° २.४.१२.४^{७५}५.

वनान्त १.४.५६.१^{५१७}७.

वनि ८.४.२८.४^{६०}२.

वनि° ६.४.१२८.१^{४१५}२०.

वनिप् (प्र.) ६.४.६६.२^{०८}८.

°वनिप् (प्र.) ५.२.१०९.३^{१७}५.

वनो र च (पा. सू.) ४.१.७.२^{०३}३; ७.१.१.
२^{३८}८.

वन्दिना ३.३.१०७.१^{५४}४.

°वन्दि° (पा. शा.) ३.३.१०७.१^{५४}४.

वप् (धा.) १.३.७२.२^{२३}३; ६.१.९.१^{११}१; ४.
१३०.२^{१९}९.

वपति १.३.१.२^{५६}६; २.३.१९.४^{५२}२
२३; ६.१.९.१^{१२}१; ४५.३^७६.

वर्णविधि १.१.४५.६।१९; ४.२.३०९; ३.४.
७७.१८२.

वर्णव्यत्यय ३०; १५।१६; १।१; १.२.४५.
२२०; ४१.३१५; ३.१.८५.२०।२३.

वर्णव्यत्यय^० १५।१९; ३१; १.२.४५.२२०.
वर्णव्यत्ययकृत ३२.

वर्णसंघाट ३.२.४९.१०८.
वर्णसंज्ञा १.१.४५.१११; ११२.

वर्णसमुदाय १.१.२१.१७।१८.
वर्णादनुदात्तात्तोपधात्तो नः (पा. सू.) ४.
१.४९.२२०.

वर्णानुपलब्धि १४।१८; ३१.
वर्णानुपूर्विन् ४.३.१०१.३१५; ५.२.५९.३८६.
^०वर्णानुपूर्वीज्ञानार्थ ११; ४.१.३.२३१.

वर्णान्तरसमानाकृति २३.
वर्णान्यत्व ३.१.२६.३६.
वर्णापाय ३१; १.१.३९.९१.

वर्णाश्रय १.१.५८.१५३; २.१.१.३६९; ४.
६२.४९१; ४३; ३.१.२७.३३; ४.१.
८९.१९६।१७; ६.१.६५.४५; ४.३४.
१७।१८; १९५; ८.२.२१.३६३; ३.६५.
४३२.

वर्णाश्रयत्व ८.३.६५.४४२.
वर्णाश्रयविधि ६.१.८५.६८.
वर्णिका ७.३.४५.३२५.
वर्णित १.३.१.२५३; ३.१.७.१३.
वर्णिता १.२.४५.२३०.
वर्णकदेश २३; २३; २६; १.१.९.२१।२३;
६.१.१७.२२; ४.४७.२००; ८.४.१.४५६।
११.

वर्णकदेश ७.३.५१.३२६.

वर्णोत्पत्ति १५.
वर्णोपजन ३१.
वर्ण्य २७.
वर्तका (पक्षि.) ७.३.४५.३२६.
वर्तन ५.२.३७.३३७.
वर्तमान १७; १.१.६.१६; २७.२८; ३०.९।
१०; ५०.१२०; ५७.१२६; २.४५.२१८;
६३. १५।१८।२१ २३१; २.१.१.३६०; ३६४;
९.३७९; ३.६७.४६८; ४.६२.४६२; ३.
१.६६. ११।१२ ५६; १०९.२५; १२५.८३; २.
७८.१०९; ११५. १२०; १२०.१२२;
१२३. ७।११।१३।२३ ६।१०; १२७.
१२९; ३.१३१. २।२।४ १५८; १४२.१६३; ४.
१.१६८; ४.१.६५.२२९; ८९.२४१;
१६५.२६६; ३.५३.३०९; १३२.३२३;
५.२.९४.३९२; ३.१०.४०३; ६.१.
३७. १५।१७ ३२; ३.२६.१२८; ४.६४.२०७
१४; ७.१.२३.२४३; २.४४.२४५; ४७.
२६६; ५२. १९।२१ ३३३.३३५; ९५.
३३९; ८.१.१२.३६८; ४।४।७ ३६९; ३९.
३७५; ३.४३.४३७; ४५.४३३.

वर्तमान^० ३.२.८४. १५।१९.

वर्तमान ३; १.३.१. १९।२०; ३.२.१२३.
१२२; ३.३. १७।२०.

वर्तमानकाल १.२.४.१६३; ३.१.२५६; २५७;
२.३.१.४४२; ३.१.७. १६।१८; २.८४.
११२; ४.१.३.२००; ५.२.९४.३९५.

वर्तमानकालता ३.१.२५. १२।१४; २.१२३.
१०।१५ १२३.

वर्तमानकालता ३.१.२५. १२।१४; २.१२३.
१०।१५ १२३.

वर्तमानकालता ३.१.२५. १२।१४; २.१२३.
१०।१५ १२३.

वर्तमानकालता ३.१.२५. १२।१४; २.१२३.
१०।१५ १२३.

वर्तमानकालता ३.१.२५. १२।१४; २.१२३.
१०।१५ १२३.

वर्तमानकालता ३.१.२५. १२।१४; २.१२३.
१०।१५ १२३.

वर्तमानकालता ३.१.२५. १२।१४; २.१२३.
१०।१५ १२३.

वर्तमानकालता ३.१.२५. १२।१४; २.१२३.
१०।१५ १२३.

वर्तमानकालता ३.१.२५. १२।१४; २.१२३.
१०।१५ १२३.

वर्तमानकालता ३.१.२५. १२।१४; २.१२३.
१०।१५ १२३.

वर्तमानकालता ३.१.२५. १२।१४; २.१२३.
१०।१५ १२३.

वर्तमानकालविहित ३.२.१२७.१२९.
 वर्तमानकाला ३.१.२६.३३.
 वर्तमानकालोपादान ३.१.१३२.९१; ३.१०.
 १२३.
 °वर्तमानता ३.२.८२.१११.
 वर्तमानवत् ३.२.१३१.१६१७.
 वर्तमानवद्वचन ३.३.१३१.१५८.
 वर्तमानविहित ३.३.१३१.१५३.
 वर्तमानसामीप्य ३.३.१३१.२३१५७१०.
 वर्तमाना ३.२.१२३.१२३; ३.१३३.१३१.
 °वर्तमानार्थ ३.२.८२.२३१२.
 वर्तमाने लट् (पा. सू.) ३.२.१२०.१२२;
 १२२.१८२०; ३.१२२.१८१८.
 वर्तिका (पक्षि.) ६.१.२८.३३; ७.३.२५.
 ३३३.
 वर्तित ६.४.५२.२५३.
 वर्तितव्य १.१.९.६२; ५६.१३३; १३२; १३५;
 ७१.१८२; ३.१.१९.२३; ६.३.६८.
 १६६.
 वर्तिता ६.४.५२.२०३; ७.२.५९.२९८.
 वर्तिता (अ.) १.२.५.१९२.
 वर्त्यभाव ५.१.११९.१११८२२.
 वर्धितक १.२.२५.२२०; ४.२.२.३२३; २.३.
 ५०.२६३; ६७.२६८; ३.२.११०.११६;
 ६.३.२२.१५७.
 वर्धितव्य १.२.६२.२६६; ४.१.३.१६८.
 वर्धिता ७.२.५९.२९८.
 वर्धित्वा (अ.) १.२.५.१९२.
 वर्मन् ६.४.३.१८२; ८.२.८.३१५.
 °वर्मन् ४.१.१५८.२६२.
 वर्ष (धा.)
 वर्षति ३.३.१५६.१६५.

अभिवर्षति १.२.९.१९६; ६.१.१२७.
 १६.
 प्रावर्षत् १.४.८२.३२६; ३।११।१२.
 ३७७.
 वर्ष २.१.१.१११।१६१८; ३.३.५६.१२६;
 १३३.१६०; ५.४.७३.२३९.
 वर्षकाला ३.३.१३३.१६०.
 वर्षण २०.
 वर्षशत २५.
 वर्षशतवृत्त ३.२.११५.१२०.
 वर्षशतशब्द ५.१.५८.२३५३०.
 २६।२६।२७.
 वर्षसहस्र ५.
 वर्षस्याभविष्यति (पा. सू.) ७.३.१०.३२०.
 वर्षा (का. वा.) ६.३.१.१२२.
 वर्षा° (का. वा.) ६.४.८२.२१०.
 वर्षाभू (प्रा.) ६.४.८२.१८।१९।२०.
 २१०.
 वर्षासुज २.१.१.३६२; ६.३.१.१२२.
 वर्ष्मन् ५.१.११९.३६६; ३६७.
 वर्स ८.३.५९.२३९.
 वल् (प्रत्या.) १८०; १.१.५६.१३२; ५७.
 १२३; ३.१.२७.१८।१८।२०; ६.१.६५.
 २३; ७.२.३.१२।१३।१४; ८.२.५८.
 २१०.
 वल्चप्रकरण ५.२.११२.३६३.
 वल्भाव ६.३.१०९.१७२.
 वल्भीज ६.२.८२.१३२.
 वलादि १.१.२१.७८; ५६.१३।१२।२०; ६।७.
 १३५;
 ३.१.२३.५०; ७८.६३; ६.१.६५.२३
 २३; ४.२२.२१।२१; ७.२.८.१२।२५;
 ३५.३।५।६।७।७.
 २९१; ३७.२९५; ८.२.५८.
 २१०.
 °वलादि ३.१.२७.३३.

वलादिग्रहण ७.२.३५.२१^३.
 वलादित्व १.१.५६. ६।६।२१^१; ६.४.६२.२०^६.
 वलादिलक्षण २७^१; १.१.५६.१३^३; ५७.१३^३;
 ३.१.७८.६^२; ६.१.७१.५^०; ७.१.२.
 २१^३; २.४४. २१^२; ८.२.६.३१^२.
 वलाद्यभाव ३.१.२७. ११।११।२२^२; ६.१.६५.
 २३^३; ४^३.

वलाद्यार्धधातुक १.१.४६.११।१५.
 वलीक ३.१.८७. २४।२४ १।२.
 वलोप १.१.४.५^१; ६.१.६५. १।२^१.
 °वलोप १.१.४.५^१.
 वल्लु ३.१.२७. १३।१६।१८.
 वल्लूति १.१.५८.१५^३.
 वल्लूया १.१.५८.१५^३.
 वल्व १.१.५७.१४^२.
 वाल्निमित्त ६.४.६२.२०^६.
 वल्मीक २.१.६९.४०^३; १८।१९।२०;
 ४७.४६^४.

वञ्ज (धा.) ६.१.८.११^४; २०.१३^३.
 उशान्ति ६.१.१९.२७.
 उश्यते ४.३.८८.३१^७.
 वावश्यते ६.१.२८.२३^३.

वशा ६.१.१३०. १४।१४.
 वशादि ७.२.८.२८^३; ६७.३०^०.
 वशाच्चाय (वै. श.) ८.२.१०७.४२^२.
 वाशि° (पां. श.) ३.३.५८.१५^८.
 °वाशि (पां. श.) ७.३.८७.३३^६.
 वषट्कार ४.४.१४०.३३^५; ५.४.३०.४३^४.
 °वष्टि° (पां. श.) ६.१.७७.२५.
 वस् (धा.) ६.१.३७.३३^६.

वसति १.१.३६.१३^६; २.३.२३.४५^१.
 २०। २०। २१।२१।२१।२२।२२।२२।२२।
 २३।२३।२३।२३; १।१।१।१; ४५^४; ४५^४; ३.
 १.९६.२^१; ५.३.२७.४^५; ४.४०.४^३
 २०; ६.३.३५.१५^१.

वसन्ति २.४.१०.४६^५.
 वसामः १.१.५७. १४^२; ३.२.१२३.
 १३^३.
 वस्ता १.१.७. ७।७.
 वत्स्यामः १.१.४४.१०^७.
 अवसम् ३.२.११०. ११^८.
 अवसाम १.१.४४.१०^७.
 अवासीत् ७.२.३.२७^१; ७३.३०^१;
 ३०^२.

अवासिष्ठाम् ७.२.७३.३०^२.
 अवासिषुः ७.२.७३.३०^२.
 अवात्सत् १.२.११.११^१.
 अवात्सम् ३.२.११०.११^८.
 वासयन्ति ३.१.२६.३३^३.
 उपवसति १.४.४८.३३^१.
 विवासयति ३.१.२०.३५.
 उष्यते ४.३.९०.३१^४.
 उष्यताम् ३.१.२६.३३^६.

°वस् (शब्द.) ३.१.२२.२^७.
 वसत् १.४.४८.३३^१.
 वसन १.१.२८.१^०.
 °वसन ६.१.८९.६^१.
 वसनान्त १.२.१०. १७।१७; ७.२.२.२७^१; ८.
 ४.२०.४५^१.
 वसनान्तर १.१.२८. २५।२५.
 १०.

वसनान्तर १.१.२८.२५.
 वसनार्थ २.१.३०.३८^{३५}; ६.१.८९.६९.^{१९}
 वसनावयव १.२.१०.१९^{१७}.
 वसन्त (का. वा.) २.२.१८.४३^{३३}; ४.२.६३.
 २०२१
 २८४; ६.१.८४. ८१११ २२।२२।२४
 ५७ ;
 ११
 ५८; १०८. ११। १४। १५। १५
 ८२ ; ४.१०४.
 १८।२१।२२।२२
 २१४.

वसन्त (का. वा.) २.२.२४.४३^{१६}.
 वसन्तसहचरित ४.२.६३.२८^{११}.
 वसन्तादि (ग.) ४.३.१३१. १०।१४।१५
 ३२०.
 वसव्य ४.४.१४०. १०।१०।१२।१५
 ३३५ ; ५.४.३०.
 ६।६।८
 ४३४.

वसान ५.४.३०. ११।११
 ४३४.
 वसापावानः (वे. श.) ६.४.६६.२०८.
 वसा ६.४.६६.२०८.
 वसि (पा. श.) १.४.४८.३३^७; ३३८; ३.१.
 १६.२९; २.११०.११^६; ६.१.३७. ३।५
 ३३;
 ७.२.१०.२८^६.

वसि (पा. श.) ७.२.१०.२८^६.
 वसिष्ठ (मा. वि.) ४.३.१३१.३२^३.
 वसिष्ठ (मा. वि.) ४.१.१६५.२६^३.
 वसिष्ठकश्यपिका २.४.६२.४९^२; ४.१.८९.
 २४^३.

वसु (प्र.) १.२.१८.२०^०; ३.१.८३.६३^३; ६.
 १.१२.१६; १३.२२; ४.२२. १२।१३।
 २४ ; ११^४
 ; १९३; ७.१.३६.२५^४; २.६७.३००
 १४.

वसु (प्र.) ८.३.१.४३^४.
 वसु ४.४.१४०.३३^५; ८.३.१.४३^४.
 वसु १.४.१८.३२^३.
 वसुग्रहण ७.१.३६.२५^४.

वसुदत्तक ५.३.८३.४२^५.
 वसुनीति ६.२.४२.१२^६.
 वसुमती २९.
 वसुल ५.३.८३.४२^५.
 वसुसंप्रसारण ६.१.३७.३३^७; ४.२२.१९^६; १९३.
 १९३.

वसुसंप्रसारण ६.४.२२.१९^१.
 वसूयति (पा. श.) ३.१.१३.२९.
 वसूया (वे. श.) ३.१.१३. १२^{२०}.
 वसोः संप्रसारणम् (पा. सू.) ३.१.८३.६३.
 वस्र १.१.११. २२।२३ ; २८.२४ ; २.३०.२०।
 २० ; ६.४.२४^६; ६.९. २२।२३ ; ४.१०९.
 २०।२० ; २.१.६९. ५।५।६।११।११।११।
 ३५५ ; २.१.६९. ४०५
 १७।१७।२० ; २.६.४३^०; २.४.४२^२; २९.
 ४३^६; ३.१.९०. २१।२२ ; १।१।१६।१६
 ४.१.३.२०^०; २.१.२७^१; ५.१.५९.
 ३५^६; २.९.४.३९^३; ३.५६.४१^४; ५५.
 १८।१८।२३ ; ६.४.२४.१९^२.

वस्रान्त १.२.१०. १७।१७ ; ७.२.२.२७^६; ८.
 ४.२०.४५^९.
 वस्रान्तर १.१.२८. २४।२५ ; २.१.६९.४०^५
 १४।१४.

वस्रान्तर १.१.२८.२५.
 वस्रान्तर्हित ४.१.३.१५^६.
 वस्रान्तर्हितवत् ४.१.३.१५^७.
 वस्रापाय ४.१.३.१६^७.
 वस्रावयव १.२.१०.१९^७.
 वस्रीयति १.३.१.२५^८.
 वस्र १.१.३०.१६^५; ५.१.१९. ११।१५।१७
 ३४४ ; ३४५.
 वस्रवन्त ६.४.२२.१९^५; १९३.
 वस्रवर्थ १.२.१८.२०^०; ७.३.८५. २१।२२।२३।
 २५ ३३६

४.१.४३२; ४३३; १९. १११५५१७७
 १८२०२१२३२४ ; ४३८; ३०.४८०
 १० ; ३२.१७ ; ४९.४८६; ५६. ४८८ ;
 ६२.४९०; ४९१; ४९२ ; ६४.४९३
 ४५५५ ; ८३.४९९; ८५.५०२;
 ३.१.१. १११५५१९ ७ ६१७
 २१० ४ ५८ १६२२ ७.२१
 १; १०; ५.११; ६. ११ ; ७.१३
 १२१५ ११११९८१९२५ १०२५
 २५ १० ७८१० १० ६१६
 २१; १२. १३१९२० ; १३.२१; १५.
 १३१३ ; १९. ३१५ ; २२. ६१० ५
 २५ ; २७. ३७ ; ३०. ३९; ३१. ४५
 ७११ १६१९२२ ७१०१०
 ४६; ३८.४६; ४०.४८; ४३. २०२०
 २३ १२१० ५ १११८
 ४४.५१; ५२ ; ५३; ४५. ५३
 २० ; ४६.५४; ४८.५५; ५२.५५; ६६.
 १२ १८१९१९ २३१८२०
 ५६; ६७. ५७ ; ५८
 १७१९८ ७८.६१; ७९. ३१३ ; ८३.६४;
 ८६.६५; ८७. १६१७२४२५ १७
 २०२७ ; ९२. १२२२ ; ९४. २४२३२३
 २५ १३११५१७ १८११२
 २२ ; ६१६१८१९ ; ११४. १८१९१
 १९ ; १३२. ११ ; १३५. ९२;
 २.१.११; १६; १४.१००; ३८.१०३;
 ४९.१०३; १०४; ५६.१०५; ५७.१०६;
 ५८.१०६ ; ८३.११०; ८४.१११; १०२.
 ७१५ २८ २३ १५२०
 १५३; ११४; १०७.११४; १०८. ११५ ;
 ६७८१ ५११ १३
 १११४१११४ ११ १९
 १२३ ; १२४.१२७; १२६;
 ५१११२ १२३; १२७. २१२१
 १२.७ ; १२६. १२८; १२७. १२९

२७ १८ ८८
 ; १३०; १३५.१३१; १४६.१३३;
 १७८. १७१८१८२०
 १३६ ;
 ३.३. १११७१९८ १०. १२१४
 १३९ ; १०. १४०; ११.
 २०२०२० २०.१४७; २१.१४७; ५८.
 १५०; ८३.१५१; १०१.१५३; १०७.
 १५३; १३१. २१७७७१२ २२
 ७१३; १३३. १६० ; १४१. १६३;
 ७१३ ४२०२३ १२१२
 १५९; १३३. १६० ; १४१. १६३;
 १५६. १६९; १६१. १६५; १६६;
 ४.२. १२१३ १३१३ १५
 १२. १६९ ; १७०; २१.१७३; २४.
 १८१९१९ ३७.१७६; ६७. १७९; ६९.
 १७३ ; १८१. १७३
 ८१११३१३ १८० ; १८१. १८१; ७९.
 १८२; ८२. १११२१४१४ ७
 १८३ ; ८९.१८५;
 ९३.१८५; १०२. १८६; ११०.१८७;
 ४.१.१. १८२१२५ ६१६; १९३;
 १४१६१७ ६२३ ५८१११३१९
 १९४ ; १९५; ३. १९८ ;
 ७.२०३; १४.२०५; २५. २१२११
 २३ ; २५.२१२; २७. २१२; ३२.
 २१४; ३६.२१५; ४२.२१६; ४९.२२०;
 २२१; ७८.२३०; २३२; ८३.२३६;
 २३२; ८९. २३२४ १२३१७
 २३७; ८९. २४०; २४१ ; २४२;
 ९०. ८१३; ९३.२४७; १७२२२२
 २०२३ २१२१०१० २४८
 २५०; २५१ ; ९८.२५४; ११४.
 १४ ४५५५ १३१.२५९;
 २५६; १२०. २५८; १३१.२५९;
 १४७.२६१; १५०. २६१; १५३. २६२;
 १६८.२६९;
 २.२.२७१; ४. २७२; ७. २७३;
 १३. २७५; ३४. २७७; ३६. २७८; ४२.
 २७९; ४५.२८१; ५२. २८२ ; ६६.
 ६१८२० २८५ ; ८५. २८१; ९२.२८०; १०४.
 १३ १६ २ १९
 २९७; २९८; २९९; १२९.२९९; १३३.
 १४
 ३००;

३२३.३०५; ३४.३०८; ५३.३०९;
 ६६.३१२; ६८.३१५; ८४.३१३; ८६.
 १५११५; ९८.३१४; १००.३१४;
 ३१५; १२०.३१६; १३१.२१२१
 ३२१; ६१११; १४०.३११; १४३.३१६;
 १५५.३२४; १५६.३२६; १०११०;
 ४.३०.३३१; १२८.३३२;
 ५.१.१. १५१७२१
 ३३६; २.३३८; ४.
 २३.२४२४; १०.३३१; १२.३३१; १६.
 ३२५; २५.३३७; ३५.३५०; ३७.३५१;
 ३८. ११११११२; ३९.३५१; ४७.३५१
 २११२१२२२२; ५९. १०१२१; ९५.
 ३६१; ९७.३६२; १११.३६५; ३६६;
 १११२०१६१२६; १९. ११२३१४
 ३६८; १२२.३७०;
 २.१२.३७४; २०.३७६; २५.३७५;
 २९.३७६; ४५.३८१; ४८. १७१९
 ३८३; ५१.
 १११११; ६०.३८६; ७२.३८७; ८४.३८९;
 ९२.३९०; ९४. २४२४; २१२१३३३
 ३९३३; १२.४२३;
 १२२.४००;
 ३.१०. ३३३४; १७.४०६; २०.४०६
 १७; ५२.४१२; ५५. ६१७११२१११
 १६१६; ४१६; ६७. २१२१३१३
 २१४; ७२.४२३;
 ४.३०.४३३; ५०.४३६; १०३.४३९;
 ६.१.२. ७१९; ३. १९१ २१२१; ५.
 १९; ६. १०११४; ७.१२; ८. १५१२०; १३;
 ९.१३ १९१२१ १५; १३. ३३३; १२१३; १६.

१५
 २४; १७.२६; २७; ३६.३०; ३७.३२;
 ३३; ४५.१८; ६०.१५; ६१. २११४; ६५.
 ४१९८२१; ६७. ६१६; ६८.४७; ६९.४३
 २४। २४; ४९; ७५.५०; ५१; ७६.
 २१
 ५१; ७७.५९; ८३.५५; ८४. ६१५५
 १६१६१७२३; ८५. १७; ६५; ८७.६९;
 ९१.३१; ७१; ९३.७४; ७५; ९४.७५; ७६;
 १०१. १२१४; १०२.७८; १०७. २१
 १०८.८२; ११३. ६१७६१९८१९१९
 १२५.२२; १२७.२३; १३५. २१११०
 १४४.९५; १५०. १७१७१८२०; १५७.
 १८; १५८.९७; १२१२४; १६१.
 १७१२१
 १०१; १६७.१०६; १८६.१११; १९२.
 १०११०; १९५. १११३; १९६. २३१२३
 २०५. २१२; २१५. १११; २२३. १११;
 २.२. १२३; २९. १२४; ३३. ५२५;
 ४९. १२७; ५२. १२९; ५११४; १३०; १३१;
 १४३. १३६; १७७. १०१०; १८७. १३९;
 ३. १४. ११४; ३४. १५१; ४२. १९१२
 ४६. १६१; ७०. १६८; ७२. १६८; १०१.
 १७६; १०९. १३१७२४
 ४. २. १२१; १३. १८३; १४. १२०; १६.
 १८४; २२. १९८१९; ३४. १०१७
 ३७. १६६; ४७. १६९; २००; ४९. २०१;
 ६२. २५२८; २०६; १६. २१३;
 १०६. २१३; ११४. १६१८; १२०.
 २१८; १३०. ११०११०; १३३. २१७
 १३५. २२४; १४०. २२७; १४८. २२७;
 १५३. २२९; १७०. २३३; १७१. २३३;
 २३४;

वाग्विषयप्रिय १.१.५१.३९५.
 वाग्वयन ८.२.६.३९१.
 वाग्मिन् १.१.७२.१३३; ५.२.१५.४००; ७.१.
 ७३.२६६.
 वाग्योगवित् २.०.२१.२७,२८.
 वाग्रहण ६.१.९३.७७.
 वाग्वज्र १२.
 वाग्ववाद ६.३.१०९.१७२.
 वाग्विद् १.
 वाग्विषय १५.
 वाङ्ग २.४.६२.४९०; ४.१.१७०.२६९.
 वाङ्गक ४.३.१४०.३९५.
 वाङ्गी २.४.६२.४९०.
 वाङ्गनयन ८.२.६.३९३.
 वाङ्गमनस ५.४.७७.४१०.
 वाङ्गमन्य ६.३.६६.१६५; ८.४.४५.४६४.
 वाच् १.२.२५.२८.२९; २.१.७.७.१०.११.१३।
 १६.१७; २६.२७; १.१.५०.१२३; ६३.
 १३७; ३.४८. ७।७।८।१०।१०; ४.१.०९.
 ३५५; २.१.१.३७२; २.२५.४२७; ३.२.
 १२८.१३६; ४.१.१.१९१; ८५. ११।११।
 ३.१.४०.३२३; ५.४.३६.४३५; ६.३.५९.
 १५।१६।१७; १६३; १०९.१७४; ८.१.१.३६४;
 ४.४७. १५।१५.
 वाच् १.१.१.६३.१६७; २.१.१.३७२; ४.
 १.८५.२३६; ६.३.२१.११६.
 वाचक १.१.७२.१३३; ३.३.११. १७।१९।२०;
 ४.१.४४.२१७; ५.३.५५.४१३; १।१३।
 १४ ८।८।१५।१५; २.१.१३९. २३।२३।
 २४।२५ ३।३।४;
 १३६.

वाचनिक १.१.३८.९५; २.६.४.२४६; २.१.
 १.३६२; ३६३; २.६.४१५; ४११; २९;
 ४३१; ३.१.२. ३।४; ६७.५८.
 वाचानेकी १.२.६.४. २२।२५; २.२.६.४११.
 वाचिक १.१.५८. २३।२४।२४; ४.१.८.३२८;
 वाचिका १.४.१.३.३१६; २.१.१. १२।१३; ३.
 ३.८.४.४२६; ५.२.४७. २१।२२; ३८२;
 ४८.३८३.
 वाचिकादि ५.३.८.४.४२६.
 वाचोयुक्ति १.२.४५. २१।२२; ३.१. २७।२८;
 ५.२.९.४. १३।१४; ६.३.२१.११६.
 वाच्य १.४.१.२९६; १०९.३५६; ३.१.२२.
 २९; ३६.१३; ८७.६९; २.१.१८.१२१;
 ४.१.८५.२३६; १२०.२।१८; ५.२.११६.
 १३।१३; ७.१.७३.२६७; ८.१.९.३६७.
 वाच्यति १.४.१५.३१९.
 वा छन्दसि (पा.सू.) १.४.३.३१३; ३.१.९१.
 ७३.
 °वाज (मा. वि.) २.४.६२.४९०; ४९१.
 वाजान् (वै. श.) ६.४.२२.१९०.
 वाजपेय (य. वि.) ४.३.६६. ५।८।१२.
 वाजपेयिक ४.३.६८. १५।१६.
 वाजपेयिक्य ५.१.९५.३६१.
 वाजप्रायन १.२.६.४.२४२.
 वा जाते (पा. सू.) २.१.२.४.३८३.
 वाजिजा (वै. श.) १.१.४७.११५; ११६;
 ६२. १६.१६; ६.१.७०. १२।१६.
 वाज्य २.४.६२.४२२.
 वाङ्म (धा.)
 अववाञ्छत् ७.४.१.३४४;

वापि ३.३.१०८.१५५.
 वापिनीशब्द ४.१.४८.२११.
 वापी १.१.१९. १११११; ६.१.१२७.२३३.
 वाप्यश्व ६.१.१२७.२३३.
 वाप्रकरण १.१.३६.२३३; ८.४.१०.४५६.
 वाप्रतिषेध ८.२.५८.४१५.
 वाप्रसङ्ग ७.२.४४.२३५.
 वाप्रिय ६.२.१. १८१२०१२१; १२१.
 °वाभिदायित्व २.२.२५.४३८.
 °वाभिधेयत्व २.१.१.३७३.
 वाम ४.२.१०४.२१६; ७.३.३४.३३३.
 वामदेवाङ्घ्र्यङ्घ्र्यौ (पा. सू.) ४.१.१५.
 २०८.
 वामदेव्य ४.२.९.२७४.
 वामनपुत्र ६.३.७३.१६९.
 वामरज्जु १.१.६३.१६६; ६.१.२०४.११६.
 वामरथ (मा. वि.) ४.१.१५१. ३१६१६११०१
 १०. २६२
 वामरथ्य (मा. वि.) ४.१.१५१.२६२.
 वामि (पा. सू.) १.४.३. ११२४.
 वामी ४.२.१०४.२३६.
 वामीरथ ४.२.१०४.२३६.
 वाम्नावादि १.१.६३.१६६; २.१.१.३६६; ८.१.
 १८.३७३; २६.३७४.
 वायसतीर ४.२.१०४.२१३.
 वायसतीरीय ४.२.१०४.२१३.
 वायसविधिक ४.२.६०.२८४.
 वायु २३; २३; १.१.३. १७१८१२१; ४७.
 १११७; ५१.१२८; ५७.१४३; ११६;
 ५११८; १५३; ५८.१५३; २.२८.२०५;
 ४.२. १२११५; २.२.२९.४३१; ४.५६.

४२४; ३.१.४४.५१; ३.२१.१३३;
 ५.२.९५.३३३; ६.१.६९.४९; ८५.६३;
 ९१. १७१८११८; १०२.७२; १०८.८६;
 ११५.८६; १२९.९५; १७४.१०८; १७७.
 १३९; ३.२६.१३१; ४.१.१७६; ७.१.
 ६६.२७५; २७६; ८.१.६६.३७९; २.
 ७८.४१३.
 वायु० ३.३.२१.१३३; ६.३.२६.१३१.
 °वायु ६.३.२६.१३१.
 वायुक ५.३.८३.४३५.
 वायुकाम्यति ३.४.११४.१८८.
 वायुदत्त ४.२.१०४.२३६.
 वायुदत्तक ५.३.८३.४३५.
 वायुदत्तमय ४.२.१०४.२३६.
 वायुदत्तरूप्य ४.२.१०४.२३६.
 वायुभक्ष ३३; ७.३.६९.३३३.
 वायुमत् १.१.३९.१६.
 वायुवारुण ६.३.४२.१५८.
 वायोग ३.२.१२४.१२५.
 वा यौ (पा. सू.) २.४.५६.४३३.
 वारणार्थ १.४.२७.३३३; ४९.३३३.
 वारतन्तवीय (ग्रं.) ४.२.६६.२८६.
 वारत्र ५.१.२.३३७.
 वाररुच (ग्रं.) ४.३.१०१.३१५.
 वाराणसी (ग्रा.) २.१.१६. १८१९१२०१२१
 २२१२३; ४.३.८४.३१३.
 वाराहीपुत्र ६.१.१३.२३.
 वाराह्या ४.१.७८. १५१९१९६.
 वारि ५.१.७७.३५३.
 वारि० ५.१.७७.३५३.

वारिपथ ५.१.७७. ^{२११२२}/_{३५२२}.
 वारिपथिक ५.१.७७. ^{२२१२२}/_{३५२२}.
 वारिवस्कृत ५.४.३६. ^{१३३५}/_{३३५}.
 °वारिवस्कृत° ५.४.३६. ^{१३३५}/_{३३५}.
 वारिविषय ४.१.११४.२५७.
 वारुड ५.४.३६. ^{१३३५}/_{३३५}.
 वारुडकिं (मा. वि.) ४.१.९७.२५३.
 वार्कोणि ४.१.१६१.२६९.
 वार्क्षी ५.१.२.३३८; २.४८.३३३.
 वाज्य ४.३.१०८.३१५.
 वाण ३.२.३.१६; २७; ६.१.१२. ^{२४१२६}/_{१८}.
 वार्त १.२.६४.२४०; २.२.२४.४२६; ४.७७.
^{४१३; ७९.४१५; ४.१.१. ^{१०१११}/_{१९१}; ५.२.}
^{१०१.३१६.}
 वार्ततरक १.१.६७.१७२.
 वार्तिक (मं.) २.२.२४.४२६; ३.४.३७.१७६.
 वार्तिककार १.१.३४.९३; ३.१.४४.५३; २.
^{११८.१२१; ७.१.१.२३८.}
 वार्तिकवचनप्रामाण्य २.१.१.३७९.
 वार्तिकसूत्रिक ४.२.६०.२३४.
 वार्त्रज्ञ ६.४.१७४.२३४; ७.२.११४.३१३; ३.
^{३२.३२२.}
 वार्थ २.२.२५.४२८; ४.२.१०४.२९४.
 वार्द्धक ४.२.३६.२७६.
 वार्धुषिक ४.४.३०.३३३.
 वार्ध ५.१.२.३३७.
 वार्मिहायाणि ४.१.१५८.२६३.
 वार्य ३.१.१०९.२९.
 वार्षगण्य १.१.५१.१२६.
 वार्षशतिका ^{१६}.

वार्षशतिका ५.१.५८.३५३.
 वार्षसहस्र ^{१६}.
 वार्षसहस्रिका ५.१.५८.३५३.
 वार्षिन् ६.३.२५.१२८.
 वार्ष्यायाणि (मं. का.) १.३.१.२५३; ४.१.
^{१५५.२६३.}
 वाल° ८.२.१८.३९८.
 वालवाय ४.३.८४. ^{२३३५१७७१०}/_{३१३}.
 वालिटि (पा. सू.) २.४.५६.४२८; ७.४.९.
^{३१७.}
 वालेथ ४.१.८५.२३७.
 वावचन १.३.७९. ^{११११११७}/_{२९४}; ४.५३.३३३; २.
^{१.१.३६५; १८. ^{११७१२०}/_{३८१०}; ३६.३९०; २.}
^{११.४१४; ३.१.२. ^{५१५६१७७}/_५; ७.१६१;}
^{२७.३७; ^{११३६}/_{३८}; १४. ^{१०८२५}/_{२०}; २३.२६;}
^{१०७. ^{१८२०}/_{११२}; ११५; १२४. ^{११७}/_{१७}; ३.१००.}
^{१५३; ४.१.८२. ^{१२१५१७१८१२१}/_{२३४};}
^{८३. ^{२१६}/_{३३६}; २.१३०.२६६; ३००; ५.१.}
^{१. ^{१७१८१९८१२१}/_{३३६}; ९.३३०; ११९.३६५;}
^{१२२. ^{१४१९}/_{३७०}; ६.१.८.१२९; १३; ७०.२९;}
^{१८८. ^{१५१५}/_{११३}; ३.८०.१७०; ४.१०६.}
^{२१६; ७.१.९६.२७५; २.२८. ^{८११११}/_{२९}}
^{१२१४; ४. ^{२१५१२}/_{२९५}; ७०. ^{१७१८}/_{३०१}.}
 वावचनानर्थक्य ३.१.२. ^{१५}/_१; ४.१.८२.२३४.
 वावचनार्थ ६.३.१०.१२३; १४५.
 वावशती ७.३.८७. ^{१७१८१२६}/_{३३८}.
 वावहि (वे. श.) ३.२.१७१.१३५.
 °वावहि° (वे. श.) ३.२.१७१.१३५.
 वाविधान २.३.१६.२५८.
 वाविधि ३.१.३१.२५; १४. ^{११२५}/_{७९}; ८३.

वाश (धा.)

वाशयते ४.३.५३.३०९; १३२.३२१;

८.२.८२.४१५.

वाशब्द १.३.१.२५३.

वा शरि (पा. सू.) ८.३.१२.४२४; ३७.४३२.

वाशर्षकरण ८.३.३७.४३१.

वाशिता ५.१.५१.२३५६.

वाशीवृक्ष ४.१.३.१६७.

वास ३.१.२६.६१७३; ८.४.२६.४६०.

वासरूप (पा. श.) ३.२.६१.१०८; ७७.१०९;

१४६.१३३; १५०.१३४; १७८.१३६;

३.१०.१११; ११.१११; १२.११२; १३.

१२२; १६३.१६७; ४.२१.१७२.

वासरूपन्याय ३.२.१४६.१२१६; १५०.१३४.

वासात ४.२.५२.२६२.

वासातय ४.२.५२.२६२.

वासवदत्ता (प्र.) ४.३.८७.३१३.

वासवदत्तिक ४.२.६०.२६४.

वासस् १.२.६४.१३१३; ३.६६.२१५; ४.

६०.३५२; २.१.३.३७७; ४.१३७८; २.

१८.४१७; ८.३.३७.४१५; ४३२.

वासि ३.३.१०८.१५५.

वासिष्ठ (मा. वि.) ४.१.११४.२५६; २५७.

वासुदेव (मा. वि.) ३.२.१११.११९; ४.१.

११४.२५७.

वासुदेवभक्त ३.१.२६.३६६.

वासुदेववर्ग ४.२.१०४.२६५.

वासुदेववर्गीण ४.२.१०४.२६५.

वासुदेववर्ग्य ४.२.१०४.२६५.

वासुदेवशब्द ४.३.९८.१०१११२.

वा सुष्यापिशलेः (पा. सू.) १.१.९.६३; ६.

१.९३.७६.

वास्तव्य ३.१.९६.२०२२.

वास्तु ३.१.९६.२०२.

वास्यर्थ १.१.५८.१५५; ८.२.२३.४०१.

वाह ६.४.१३२.२२२; २२३.

वाह १.२.७२.२५२; ७३.१४१६१८१२२.

वाह ५.२.९४.३६४.

वाह ऊर्ध्व (पा. सू.) १.४.२.३१०; ६.४.१९.

१८५.

वाहन ८.४.८.२५५.

वाहीक (दे.) १.१.१५.१९७१; ४.१०८.

१३१३; ४.२.१२४.२६९; ६.३.४६.

१६१; ८.१.१२.३६८; ३.८२.२१२१.

वाहीकग्राम ४.२.१०४.२०२२२४; २१२; २१४.

१४१६१२४; २१६.

वाहीकग्रामेभ्यश्च (पा. सू.) ७.३.१४.३२१.

वाह्य ४.३.१२०.१६; ८.४.८.४५५.

वि (प्र.) ६.१.६७.४५; ७१.१५१५; ७.३.

८५.३३६.

वि (प्र.) ७.३.८५.३३६.

वि (उप.) १.४.८४.२२२२२३; ५.४.११९.

४५३.

वि (उप.) १.४.२.३०१; ८.३.७४.४३४.

वि (उप.) १.३.२७.२६३.

विंश (सं. वा.) १.१.५७.११९.

विंशक (सं. वा.) १.१.५७.११९; ५.१.५१.

३५५.

विंशति (सं. वा.) १.१.२.२.८३; ५७.
 १३९; ७०.१२९; २.६४. १९१९१२०१
 २२; २.२.२९. २३३३; ५.१.२४.३१३;
 ५९. ६१२१७११८; २.३७.३७८; ४६.
 ३२५; ४.७३. १२१५; ६.४.१४२.२२५.

विंशति^० (सं. वा.) ५.१.२.४.३१३.

विंशतिक ५.१.२.४.३१३.

विंशतिकत्व स्वः (पा. सू.) ५.१.२.४.३१३.

विंशतिगव ५.१.५९. ३५५.

विंशतितम ५.२.४९. ३२३.

विंशत्यादि २.२.२५.४२८; २९.४३८; ४३५;
 ५.१.५६.३५५; ५९. ८१३१२१२२;
 ३१६१०१११७ ११३; ३५७.

विंशिन् ५.२.३७.३७८.

विकापित ६.४.२४.१९३.

विकम्पित (पा. श.) १३; ६.४.२४.१९३.

विकरण (पा. श.) १.१.५.५१; ३.१२.२७२
 १७१७१८१९१२०२०; १०११
 २०२१ २२२३२४२५२६२७२८२९३०
 २५; ३.१.३१.३३; ३३.१४; ६७.२७;
 ५१७११ ७८१९१०११०१२१३
 २२; ७३; ६.१.५.१०; १५९.१०९;
 १८६.१५३.

विकरणनाश ६.१.५.१०.

विकरणाविधि १.३.१२.२७२.

विकरणस्वर (वा. श.) ३.२.८३.११०; ६.१.
 १५८.१००.

विकरणान्त १.३.६०.२२५; ६.१.१८६.११२;
 ७.२.८२. ३०३; ८.४.१७.४५९.

विकरणाभाव ३.१.६७.५८.

म. भा. शा. को. १२२

विकरणार्थ ३.१.६७. १८१ १९१ २६१२८;
 ५८.

विकल्प (पा. श.) १.१.४४. २१२२ १०३; ६.१.
 ७७.५२.

विकसित १३.

विकार (पा. श.) २६; १६१६१२१ १८;
 ५०. १३१५११६ १२३; ३.१९.२२०; २.२.
 २४.४२; ३.२०.४५३; ३.१.२. ७७; ४.
 १.१. १११२ १२.२४; १३.२७; २.
 १२.२२०; ३.४२. ३३३३३३३३; १३२.
 ३२१; १४०. १२१३११३ १५५. १२१२१
 १९१९१२१ ६१८ ११
 १०.३४१; १३. १६१७११८ ३५३; ७६.
 १२१६ ३५७; २.२३. ३७५; २९.३७९; ६.१.
 १५८. ६७; ४.१.४.२२६; १५३.२२९.

विकार^० (पा. श.) ३.१.१. ११३१११११
 १७१९१ २०; ४.१.९३.२७३; ३.१३२.
 १०११८ ३२१; १३५. १७२० १२१२१
 २२; ३३; १५६. २०१२१२३२४ ४
 ३२५; ३२६.

विकार (पा. श.) १५१ १९१२० ३१; १.१.६७.
 १७४; २.४५.२२०.

विकार^० ५.१.१०.३१२.

विकारयोग १.४.४९.३३२.

विकारवचनानर्थक्य ३.४.३२.४७.

विकारशब्द ५.१.२.३३८.

विकारषष्ठी २.२.३४.४२३.

विकारार्थ ५.१.७६. १३१७६.

विकारावयवशब्द ४.३.१५५.३२२; ३२५.

विकारावयवस्था १.१.६७.१७५.

विकारिन् १८.

°विकारिन् २७; १-१-२०-७५; ४६-११२; ५६-१३३.

विकिर ६-१-१५०-१७.

विकीर्ण १३.

विकृत १-१-५६-१३३; २-३-२०-४५३; ४-१-१५५-२६२; ६-१-१५९-१०१; ४-०-९-२११; ९०-२१२; ८-४-१५-४५८.

विकृतग्रहण ६-१-११२-८५.

विकृतनिर्देश ४-१-८३-२३५.

विकृताक्ष ६-३-११२.

विकृतार्थ १-१-२०-३३; ११७३१.

विकृति १-१-६७-१७५; २-१-३६-१५१७३२०; ३६१७११९३; ३-२-१२३-१२४; ५-१-२-३३७; ३३८; १३-३४१; ३४२; ६-१-१८-२५.

°विकृति २-१-३६-३९१.

विकृतिग्रहण ६-१-१६-२५; ११२-२५; ४-८९-२११; ९०-२१२.

°विकृतिग्रहण ५-१-१३-३४२.

विक्रय १-२-७२-२५२; ७३-१७१९१२२.

°विक्रियमाण ३-२-१-१५.

विक्रेतव्य ११५.

विक्रित्ति १-३-१-१५१७; ३-१-२६-३४.

विक्लीत्रा ३-१-११-२१.

विक्षिप ३-१-९४-७३०; २-१-१२-२०.

विक्षित २-१-५१-३९३.

विक्षेपक ३-१-९४-१५१२१.

विक्षेत् ३-१-९४-१७३२१.

विगत १-४-६१-३४२; ८-३-६२-४४२.

विगम १३.

विगुण १-२-६४-२१२११२२२२२२३.

विगून ८-२-४४-४०३.

विगृहीत ११; १२; २३; ४-२-९३-२११.

विगृह्य (अ.) ४-१-८८-२३९; ३४५; ८९-११११२-२४२; ९८-१२१४-१६३-१३१५-२६६; २-६०-२०११२१२१-२-१३१-३२०-१९१२०; ५-१-७-८१०११११५११६१३३९; १६१७-२८-५१९१३०१२१-६-२-११-१२४; ३-१-१२४.

विघ्न ५-४-११९-४५३.

विघ्नह (पा. श.) ८१११७८२४; १-१-७-१६१७-५८; २७-८६; ३८-२६-२-१८-२०६; ६४-२४५; २-१-१-२३१२६-७८१११-८१९-१०११११५१७-३७४; ३६-३८२; ३२२; ३९०; ५५-३२५; ३९८; २-१९-११११३-१४१६१९८१२०१२१-४१२५; ४२६-४१५६१७१०१६१२१२४-२५-७१३१-१७१८; ४२२; २९-४३२; ३-१-२२-१०; २-१-९६; ४-१-८८-२४०; २-६०-२६३; ३-१३१-३२०; ५-१-७-३३३; २८-१८; ७६-१२११११६; ४-७-८१११-१८; ६-२-११-१२४; ३-६१-१६४; ७-३-३१-३२२.

विघ्नहदर्शन ५-१-७६-३५३.

विघ्नहपूर्विका ५-४-७-५११९.

विघ्नहभेद २-१-२४-३३३; ३-२-१-९६.

विघ्नहवत् ३-१-८७-६७.

विघ्नहाभाव ३-२-१-९६; ५-४-७-५१३१७.

विघ्नत १-१-५०-१२५.

विघातिन् ६-४-६२-२०६.

विघ्न ३-३-५-१५३.

विच् (प्र.) १.४.३.३१३.

विचक्षण २.४.५२.४२३; ४५५.

°विचिति° (पा श.) ६.१.१७.२५३.

विचतुर ५.४.७७.४१०.

विचारणा २.५।२८; १.१.५०.१२०; ३.१.१२.२२; २६.३१; ६.२.१९७.१९०; ४.१६१.२३१.

विचारयितुम् (अ.) ३.१.१२.२२; २६.३१; ३२; ६.२.१९७.१९०; ४.१६१.२३१; ७.१.२३.२१५.

विचार्यमाण ८.२.१०७.२३।२४.

°विचार्यमाण° ८.२.१०७.४२१.

°विचि (पा. शं.) ३.२.१७१.१३५.

°विचि° (पा. शं.) ७.२.१०.२३५.

विचित्र २.४.३२.४२५; ६.१.९९.७७; ७.३.८६.३३७.

विचित्रा १.२.५६.२११.

विचित्राभरण १.३.२.२५१.

विचेष्टित ३.२.१२३.१२४.

विचेष्टितृ ३.२.१२३.१२५.

विच्छिन्न १.४.१०९.३५५.

विजनिष्यमाण ७.१.३.२४२; ६.२.१५३.

विजयिष्ठ ६.४.१५४.२२१.

विजयिष्ठ° ६.४.१५४.२२२.

°विजि° (पा. शं.) ७.२.१०.२३५.

विज्ञात १.१.५२.१३०; ३.१.७.१३; ५.२.४१.३७१.

विज्ञातुम् (अ.) २.५; १.३; २.३।२६; ३.४; १.२०.७६; २.४६.२३५; ३.१.२५१; ७.२६४; ११.२७३; ६.२.२३; ४.१.२१६;

२३.३२३; ३.१.३६.१५; ७.८.६१; ४.१.

१.११०; १३.२०५; १६१.२६०; २.९१.

२२९; ९.२.२१०; ५.१.२२.१५६; ३.

५७.४१६; ६.१.६८.१३; ९.६.७६; २.५०.

१२८; ३.३४.१५०; १.५३; ६.०.१३३;

१०९.१७१; ४.४२.१६३; ७.१.७३.२३३;

७.१.५१.२२; २.६८; २.३.२३६; ३.५.२११;

३७.२१३; ३.८५.३३६; ८.१.३०.३७५;

५५.३३७; ३.५६.४१५; ६.१.४२१; १०८.

४११; ४.१४.४५७.

विज्ञान २२; १.१.२७.१६; ५.२.१३०.

विज्ञायमान १.४.१०८.३५१; ६.१.४५.१५०।१७१९।२१; १८६.१११; ७.१.१.२१३.

विज्ञेय २१; १.१.१.३३; ३.४७; ५.५३; २.२.८०;

५६.१४१; २.४७.२२३; ४.८.२२४; २.१५;

६.१.१०१५; ४.२३.३२५; २.१.१.३६२;

३.५.३३७; ३.१.४४०; ४.६.२.४६२; ३.

१.७.१२; १.३; ४.८९.१२५; ४.१.०८९.

२.४२; ९०.२.१५; ५.१.५८.३५३; ६.१.

१३.५.१६; ४.१९.१८६; ७.१.३३.२५३;

३.१.३१६; ८.१.७०.३११.

विज्ञेया ८.२.३२.४०४.

विद् (प्र.) ६.४.२२.२५।२५.१९०.

विडन्त ६.४.२२.११०.

वितस्ति (प्रमाण.) ५.२.३७.३३८; ६.२.१.१२२.

वितस्तिमात्र ५.२.३७.३३३.

वितान १.४.५४.१८।१९.३३३.

वित्त ६.४.४६.१६९; ८.२.५८.४११.

विद् (धा.)

वेत्ति ३.१.३८.१६; ४.२.५९.३८३.१०।१०.

वेद्य २.४.४९.४६६; ३.१.८३.३१.

विदामकृत् (वे. श.) २.४.८१.२१६.
 विदांचकार ३.१.३८.४६.
 विदांकुर्वन्तु २.४.८१.२१६.
 वेद २३१२४ ; १.३.१०.२७०; २.४.
 २१.२६६; ३.१.८३.६३; ४.२.६३.
 २२०; ६६. ११११७
 २८५.
 विवेद ३.१.३८.४६.
 विदुः ७१२४२७ ; १.२.१८.१९६; ४.
 ५१.३६६; ४.१.६३.२१५.
 विद्वि २.४.३६.४६; ३.२.११८.१२३.
 विदेयम् (वे. श.) ३.१.८६.६५.
 विद्यात् १.१.१२.७१; ३.१.१२३.
 १८; १२७.८६; ३.१.१३३.
 ४.१.७८.
 २२१; ७.१.१८. १५१७५.
 वेदयन्ते ११; ३.१.१८. १०१२.
 वेदयन्ते ३.२.१२३.१२३.
 वेदापयति ३.१.३५.३३.
 वेदिपत् (वे. श.) ३.२.६१.१०७.
 विद्यते १.१.७. २०१२३ ; ५८; ३.६७.
 ११२; ८८. १२११० ; ४.२३.३२५; ३.२.
 १११.१११; १२६.१२८; ३.१३३.१६०
 १३.
 विद्येरन् ४.१.१३.२१२.
 विवदमहे १.१.५६.१३५; ३.६०.
 २८६; ४.१.९३.२५०; ३.१५५.३२५;
 ५.३.५५.२१६.
 संवित्ते १.३.२१.२३३.
 विन्दति ३.१.११.७५.
 विन्दाम १.४.१.२३३; ६.१.१२७.२३.
 विन्दान्ते ६.१.१६१.५८२; १८६.११३.
 मा विदन् (वे. श.) ३.१.८. १२१६.

विदत्त ७.४.२६.३५३.
 विदशब्द ४.१.८९.२१२; १६३. १२११५.
 विदारण ३.३.१०.२.१५३.
 विदारणसामान्य ८.२.५९.२११.
 विद्धि (पा. श.) ३.१.३८. १८१९८१२१ ; ८३.
 ६३; ८६.६५; ११.७३; ६.१.१३.२२;
 ७.१.३६.२५२; २.१५.२१६; १७.२८७;
 ८.२.५८. १३१५१९८१२०१२२.
 विद्धि° (पा. श.) १.३.१०.२६६; २९.२८२;
 ३.३.१०७.१५२.
 विद्वित ७.२.१५.२१६; ८.२.५८.२११.
 विद्वितवन् ७.२.१५.२१६.
 विद्वितत्व १.१.२२. १५११६.
 विद्वितवेदितव्य ११.
 विद्धिभिद्धिच्छिदः कुरच् (पा. सू.) १.३.
 १०.२६१.
 विद्वर १.२.६९.२५०; ४.३.८२. २३१७७७
 ११.
 विद्वरशब्द ४.३.८२.३१३.
 विद्धेः शतुर्वसुः (पा.सू.) ७.१.३६.२५३.
 विदेशस्थ १.२.६३.२३१; ३.६५.२१०; ३.४.
 ६७. २३१७२ ; ६.१.३७.३२; २.१७५.
 १३८; ७.२.३७.२१२.
 विद्धेह (मा. वि.) ४.१.१६८.२६३; २६९.
 विद्धो लटो वा (पा. सू.) १.३.१०.२६८;
 २७१.
 विद्ध ७१६ ; ६.१.१३.२१.
 विद्यति (पा. श.) २.२.५८.२११.
 विद्यति (पा. श.) १.३.१.२३५; २५६;
 ८१६११२.

°विद्यति° (पा. शा.) ७.२.१०.२२५.

विद्यमान ३.२.१२६.१२८.

विद्यमानत्व ३.३.१३३.१६०; ८.१.७२.३२२.

विद्यमाननासिका ४.१.५५.२२१.

°विद्यमानपूर्व ४.१.५५.२२२.

विद्यमानपूर्वेलक्षण ४.१.५५.१०१९१२०.

°विद्यमानपूर्व-क्षण ४.१.५५.१०१९१९१
२०.

विद्यमानसुखा ४.१.५५.१०१९५.

°विद्यमानलक्षण ४.१.५५.१५१९८१९८.

विद्यमानश्रेयसी १.२.४८.२२२; ५.४.१५६.
४४४.

विद्यमानस्वार्थ २.१.१.३६४; ३६५.

विद्या २५; १.२.३६.२०८; ३.२.१.२८०; ३.
१.६७.३१४; ४.१.४९.२२०; ८.२.३३३;
२.७.१९१९१९१२३; ६०.२१५६;
६.३.१०९.१७४.

विद्या° ४.२.६०.२८४; ६.३.२३.११७.

विद्यापोषम् (अ.) १.१.६८.१७७.

विद्यायोनिसेवन्धेभ्यो बुत्र (पा. सू.) ४.
२.१०४.२१५.

विद्यासंबन्ध ६.३.२३.११७.

वियुत् २.२.१८.४१६; ३.८.४४८; ४४९.

वियुत्वत् ६.१.२२३.१२३.

विद्वष्ट ५.४.७७.४४३.

विद्वस् १.१.५६.१३१; ६.१.१३.२२; ४.१३.
१२२.

विध° (प्र.) ५.३.४२.४१०.

विधा ५.३.४२.४१३.

विधान १.१.५७.१४१५; ५.८.१५१; २.२७.
२०३; ५.८.२८३; २.४.३५.१४४; ३.२.

११०.६१२; १२७.१२९; ३.३.१३९;

१२.१२२; १३२.१५३; १६३.१६६; ४.

३७.१७६; ४.२.१२४.२२९; ३.५८.

३१०; १४०.३२३; १५५.३२२; ५.३.६८.

१४१५; ६.४.१२८.२२०; १७१.२३३;

७.३.८५.३३६; ८.१.५१.३७७.

°विधान ३.३.१३२.१५९.

विधाय (अ.) १.१.४४.१०६.

विधार्थ ५.३.४२.४१७.

विधि ७ २६८ २४ २६; २२; २१; १.१.१.

१७१५ २०१२१२१२३ १३१६६।

३७; ३. ४१५ ११.६२; २०.३५; २१.

१७१२ ७६; २४.८३; २७.२६; २८.

१४ १३१३१३ १११७१२१

९०; २९. ९१ ३९. १७ ३७.

१६१११ १५१७१२१२३१२ २३

१०१; ४४. १०३; १०४; १०७; ४५.

११२; ४७.११६; ११७; ५६. ११७१०१

१०१४ १३ ११८१२ ८१८

३१५७१३१४२२ ११५१६१२०

११६; ८११५५ १८१९८ १२

६२.१६९; ६३.१६७; ६५.१६९; ७२.

१६१२ १८३; १८३; १८७; १८८; २.२२.

२०१; २८.२०५; ४३.२१५; २१६; ४७.

२२३; ४८.२२३; २२५; ३.१२.२७३;

१४.२७६; ५८.२८३; ६०.२८६; ६२.

१११११६; २१४ ४३.२१०; ६७.

२९२; ४.२. ११३१३१२२१२ १०११०

३. १७१७ १०३८८११ ३११;

३. ३१२; ९.३१५; १३.३१५; १७.

३१५ ३१९; ५१.३३५; ५७.३१९; ६०.३४२

विधिग्रहण १.१.५६.१३३; ५७.१४३; १५१;
५८.१५२; ४.१३. १९१२०१२१
३१५

विधिपूर्वकत्व १.१.४४.१०३.

विधिप्रतिषेधार्थ ४.१.१.१२२.

विधिमात्र १.१.५७.१४३; १५१.

विधिविषय १.१.४४.१०३; ६.१.५.१०.

विधिशब्द १.१.५७. १३१११५; ५८. १७११७।
१९१२० ; २.१.१.३६९.

विधीयमान ५.२.२८.३७६.

विधेय १३१५११६ ; १.१.१.६२; ५६.१३३; २.
६४. १७१७१२३ ; ४.३. १५११५ ; २.१.१.
६६; ३.४६.४६२; ३.१.४६. ६१६।७
८७.६७; ९४. २।५ ; १२४.८८; १३०.
१६; १३५.९१; १४९.९३; २.१२७.
१६।१७११७ ; ३.१९. १३११३१४ ; ५८.
१५०; ४.१.७८.२३०; १५३.२६२; ५.
१.१९.३४४; ५८.३५४; ५९. १२।१५।
१८; ३.४५.४११; ५२.४११; ४.११६.
४४२; ६.१.१३५. ५।५।६ ; ३.१०.१४५;
४.४९. १४।१५ ; ७.१.६.२४३; २.२६.
११।११११२ ; ३.११६.३४२; ८.२.१५.
३६७; ३.२९. २०।२० ; ४.३२. १३।१३।
१४

विधेयभाव ३.१.४६. ५१५ ; ८.४.३२. ४६१.

विधेयसामानाधिकरण्य २.१.१.३६९.

विधेया १.१.११. ६।१० ; ५७.१४८; ४.३.३१२;
२.३.३२. ४५६; ४६.१७ ; ५०.४६४; ५.
१.५९.३५५; ६.१.८५.६३; ९३.७५.

विधेयमात्र ८.४.३२. ४६२.

विध्यपक्ष ७.३.८६. ७।११५.

विध्यर्थ १.१.९.६३; २.७.११५; १२.२७४;
३.६२.३६८; २.३.६९.४७०; ३.१.८.
१७; ६६.५६; २.१२७.१३०; ३.१६९.
१६७; ४.६९. १७।११२६।२६ ; ४.१.१.
११२; २.६६.२८६; ५.३.६८.४२१; ७२.
४२३; ६.४.३४. १०।१२।१२ ; ७.२.६७.
५।१४।१५
३००.

विध्युत्तरकाल ७.२.८. २१।२२ ; २२२.

विन् (प्र.) ५.२.१०३. १६।२२.

विन् (प्र.) ६.४.१६१. १७।१७ ; १६३.२३२
१५

विनञ् (पा. सू.) ५.२.२७ ३७६.

विनत ८.३.६१. ४१२.

विना (अ.) १.१.३८. ११ ; १५.

विनाम (पा. श.) १५; २६; ८.२.१६.३६७.

विनाम (पा. श.) ८.२.१६.३६७; ३९८.

विनाम (पा. श.) ८.४.१. ४५२.

विनाश १.१.५६.१३७; २.५२.२२६; ६४.
२४५; ३.१.२६. १६; ८.२.४४. १४।१४
४०७.

विनाश ४.१.६३. २२५.

विनिमय २.३.५०. ४६३.

विनिमित्त ७.१.७२. २६५.

विनियम्य (अ.) ६.४.१३. १५।१६ ; १११
१८२; १८३.

विनिवृत्ति ३.२.११८. १२१; ६.४.२२. १५।१७।
२१

विन्ति (पा. श.) ८.२.५८. ४११.

विन्दि (पा. श.) ३.१.१३८. १२.

विन्दि (पा. श.) ६.१.१६१. १०२.

विन्दि (पा. श.) ७.२.१८. २२५.

विन्दति (पा. श.) ८.२.५८. ४११.

विन्ध्य (प.) १.४.२४. ३२७; २.३.५०. ४६३;

६७.४६६; ३.२.११०.११८; ५.३.४२.
१५७.

विन्न ६.२.५८.४११.

विन्भाव ५.१.५९.३५५.

विन्मत्वन्त ६.४.१६१.२३१.

विन्मतोलुक् (पा. सू.) ६.४.१६३. १७७ २०१
२१२५२५ २३३४
२३३.

°विन्मतोलुक्° (पा. सू.) ६.४.१५५.२३०.

विन्वचन ५.२.१०३.३६६.

विपथ २.४.३०.४६०.

विपद् ३.३.१०८.१५५.

विपरभ्यां जे: (पा. सू.) ८.२.४६.४८८.

विपरिणमयितव्य १७.

विपरिणमयितुम् (अ.) १८.

विपरिणाम १.१.५६.१३७.

विपरिपतत् ३.१.८७.६७.

विपरीत १२; १.४.५१.३३६; ४.२.९३.२६१.

विपर्यास १.१.२६.८५; ३.३.१३३. २२२३
१६०.

विपर्यासनिवृत्त्यर्थ १.३.१.२५९; ३.१.४०.
१८.

विपाद्शब्द १.१.२३.८०.

विपादिका (रो.) १.३.२०.२७६.

विपूर्व २.१.१.३५९; ८.१.४.३६५.

विप्र (जा.) १.४.५७.३६१; ५.२.३९.३७६.

°विप्रकर्ष ४.२.३.२७१; १११२१२
२७२.

विप्रतिपन्नबुद्धि १०.

विप्रतिषिद्धं चानधिकरणवाचि (पा. सू)

१.१.२३.६६; २.१.१.३७१.

विप्रतिषिद्ध २५१७२८; १.१.४४.१०३; ४५.

११३; २.६.४.२३६; ३.१.२५६; ६६७;
१२.२७५; ४.२. ३४०; ३.३१२; ३१३;
५५.३३६; २.१.५१.३६९; २.२६.४३१

१६१७; ३.२.१०२.११३; ४.१.११६.
२१२२२२ २५७; ५.४.६९. २३२४; ६.१.५०.
१२२२ १८१९; १०२. ७८; ७.२.३७.२६३
२४.

विप्रतिषिद्धत्व १.२.६४.२३६.

विप्रतिषेध १.१.३. ११०११० १३ १३ १३१

१४ १५ १५ १६ २० २१ २२ २५
१२. ११ २० २३ २४ २५ ३३ ३३
१३ १५; ५४. १५ १६; ५६. १४ ०;
६२. १६ ३; ६७. १७ ३; १७ ४; ७०.
५७ १; २.५. १० १५; ४.१. १७ ३; ३० १
१२ १४; २. ११ १२ १३ १४ १५ १७
२१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१
३२ ३३; १०८. ३५ २

१४ १७ २१
२.१.१. ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २०
३१ ३२; ४९. ३९ ३९; ६९. ८ १२ १५ १७ १९ २० २१
६६ ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७ ४८ ४९ ५० ५१ ५२ ५३ ५४ ५५ ५६ ५७ ५८ ५९ ६० ६१ ६२ ६३ ६४ ६५ ६६ ६७ ६८ ६९ ७० ७१ ७२ ७३ ७४ ७५ ७६ ७७ ७८ ७९ ८० ८१ ८२ ८३ ८४ ८५ ८६ ८७ ८८ ८९ ९० ९१ ९२ ९३ ९४ ९५ ९६ ९७ ९८ ९९ १००

३.१.३. १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७ ४८ ४९ ५० ५१ ५२ ५३ ५४ ५५ ५६ ५७ ५८ ५९ ६० ६१ ६२ ६३ ६४ ६५ ६६ ६७ ६८ ६९ ७० ७१ ७२ ७३ ७४ ७५ ७६ ७७ ७८ ७९ ८० ८१ ८२ ८३ ८४ ८५ ८६ ८७ ८८ ८९ ९० ९१ ९२ ९३ ९४ ९५ ९६ ९७ ९८ ९९ १००
१२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७ ४८ ४९ ५० ५१ ५२ ५३ ५४ ५५ ५६ ५७ ५८ ५९ ६० ६१ ६२ ६३ ६४ ६५ ६६ ६७ ६८ ६९ ७० ७१ ७२ ७३ ७४ ७५ ७६ ७७ ७८ ७९ ८० ८१ ८२ ८३ ८४ ८५ ८६ ८७ ८८ ८९ ९० ९१ ९२ ९३ ९४ ९५ ९६ ९७ ९८ ९९ १००
१२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७ ४८ ४९ ५० ५१ ५२ ५३ ५४ ५५ ५६ ५७ ५८ ५९ ६० ६१ ६२ ६३ ६४ ६५ ६६ ६७ ६८ ६९ ७० ७१ ७२ ७३ ७४ ७५ ७६ ७७ ७८ ७९ ८० ८१ ८२ ८३ ८४ ८५ ८६ ८७ ८८ ८९ ९० ९१ ९२ ९३ ९४ ९५ ९६ ९७ ९८ ९९ १००

४.१.१. १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७ ४८ ४९ ५० ५१ ५२ ५३ ५४ ५५ ५६ ५७ ५८ ५९ ६० ६१ ६२ ६३ ६४ ६५ ६६ ६७ ६८ ६९ ७० ७१ ७२ ७३ ७४ ७५ ७६ ७७ ७८ ७९ ८० ८१ ८२ ८३ ८४ ८५ ८६ ८७ ८८ ८९ ९० ९१ ९२ ९३ ९४ ९५ ९६ ९७ ९८ ९९ १००

६५.२३९; २११२५१३६; २१३; २११
 ३.५.२०१२२; २६३; ४.२.३०७; १०५.
 ३५१;
 २.१.१.३६९; १८.३३२; २.५.४०९;
 ३.१.५११२५१२६; ५५२; २३.५५५;
 ३२.५५७; ५६.५६९; ५०.२०१२१;
 ४.३२.५६९;
 ३.१.८.१८; ३.१८.१५१९; १३३.
 १५९; १११७; १६१; ४.२१.१७२;
 ३२.२५१६;
 ४.१.१.१९५; ५०.२२१; १२.२३५;
 ३.२३.३०५; २५.३०६;
 ५.३.१.४०२; २.४०२; १८.४०६;
 ७५.४२५;
 ६.१.३७.३३; ६८.१६; ८५.६०;
 १०२.२३६; १५६.१०५; १६७.१०५
 २०१२३१५; १६८.१०६; १७७.१०६;
 २२२.११९; ४.२२.२५१२५; ११५; ५२.
 १३३; १०१.२३३; १३३.२३३;
 ७.१.१.३१५६१७१७१०; २३३; १५.
 १५; २७.१०१११; २८.१११२०१२०१
 २२१२५; १६; ७३.२६७; ७५.२६७;
 १६.२७५; २७३; २७५; ३.१०८.३१०
 २०;
 ८.१.१८.३७३; २.५६.१११२१७; ३.
 १.५२५.

विभक्ति° (पा. श.) ३.२.८५.१११; ३.३.
 १३९; ४.२.१६९; ५.२.१५.३१२.
 °विभक्ति (पा. श.) ६.१.८५.६०; ७.१.५५.
 २५९.
 °विभक्ति° (पा. श.) २.२.२५.१२.

विभक्तित्व ५.३.१.४०२.
 विभक्तिनकार १.१.५७.११५.
 विभक्तिनिमित्तस्वर ६.१.१५८.२२२२.
 विभक्तिनियम २.३.५६.५५६.
 विभक्तिनिर्देश ३५; ५.२.५७.३३२.
 विभक्तिपर १.२.६५.२३३; ६८.५६१७११९.
 °विभक्तिप्रकरण ७.१.५५.२५३.
 विभक्तिप्रकृतिस्वरत्व ६.२.२.१३३.
 विभक्तिप्रतिषेधार्थ १.२.६५.२३३.
 विभक्तियुक्त २.२.२५.४२९.
 विभक्तिलोप १.१.३८.१५.
 विभक्तिविधान २.१.१.३१०१११.
 विभक्तिविपरिणाम १.३.१.२६५; १२.२७५;
 ५.३.६०.४१८; ६.१.५.३; ७.३.५०.
 ३२६; ८.२.७८.४१५.
 विभक्तिविशेष १.१.५५.११५.
 विभक्तिविशेषनिर्देश १.१.६७.१७५.
 विभक्तिसंज्ञ १.१.३८.१५.
 विभक्तिसंज्ञा ८.१.६६.३७९.
 विभक्तिस्वर (पा. श.) १.२.५५.२२१; ४.२.
 ३०७; ५.३.१.४०२; १८.४०६; ६.१.
 १५८.१८१८; १६७.७१०११२; २२२.
 ५१९; २.५२.१३०; ४.२२.१९२;
 ७.२.१९.३०८.
 विभक्तिस्वरप्रतिरूपक ८.३.१.४२५.
 विभक्तिस्वरभाव ७.२.१९.३०८.
 विभक्त्यन्त १.१.६३.१०१११
 २३३११२१९६१२३; ५.३.७५.४२५; ८.
 १.१८.३३३.
 विभक्त्यर्थ १.१.१३.७०; ४.२.१.३१६; २.२.

विभाषाग्रहण १-१-२२. ६।१६।३६; १०३; ३.
४.७७.१३९; ४.४.२०.३३०; ५.२.११८.
३९८; ३.६८. १९।२३; ४२५; ६.१.१२५.
८१; ४.४५.११७.

विभाषा डिब्बोः (पा. सू.) १-१.५५.१३९.
विभाषा चत्वारिंशत्प्रभृतौ सर्वेषाम् (पा. सू.)
६.३.४९.१६२.

विभाषा तिलमाषोमाभङ्गाणुभ्यः (पा. सू.)
५.२.४.३७३.

विभाषा तृतीयादिष्वचि (पा. सू.) ७.१.
९६.२७५.

विभाषा दिक्समासे बहुव्रीहौ (पा. सू.)
१-१-२२.१०३.

विभाषा द्वितीयातृतीयाभ्याम् (पा. सू.)
१-१.३६.२१.

विभाषा पृष्ठप्रतिवचने हेः (पा. सू.) १-२.
२७.२०३.

विभाषाप्रकरण २-२.३.४०७; ५.२.७७.३८८;
३.९४.४२८.

विभाषाप्रदेश १-१-२२.१०३; १०४.
विभाषाप्रसङ्ग ३-१.९४.८०.

विभाषा फाल्गुनीश्रवणाकार्तिकीचैत्रीभ्यः
(पा. सू.) ४.२.५.२७३.

विभाषाभाव ८.३.७९.४४५.
विभाषामध्य १-२.२२. १७।१७
२०१; ५.२.९७.
४।४
३९६.

विभाषार्थ ७.२.३.२८०; ८.२.८६. १३।१५.
विभाषावचन २-२.३.१०७.

विभाषा वृक्षमृग° (पा. सू.) १-१.६८.
१७७; २.४.१२.४७७.

विभाषासंज्ञा १-१-२२.१०३.

विभाषा साकाङ्क्षे (पा. सू.) ३.२.११४.
११९.

विभाषा सुपो बहुच् पुरस्तात् (पा. सू.)
३-१.२. १६.

विभाषा सेनासुरा° (पा. सू.) २.४.१९.४७७.
विभाषा स्वसृष्टयोः (पा. सू.) ६.३.२५.
८।११
१४८.

विभाषा हविरूपादिभ्यः (पा. सू.) ५.१.१.
३३६.

विभाषित १-१-२२. १०।१८; १८।१८; ३-१.
२७.३८; ६-१.९.१५; ८-१.१.३६४; ६९.
२२।२३।२५
३८०; ७३.३८३; ७४. ३।६।८.

विभाषितेद् १-२.७. १०।१२; ७-२.६२.२९१.
विभाषेष्टः (पा. सू.) ७.२.३७.२११.

विभाषौषधिवनस्पतिभ्यः (पा. सू.) १-२.
५१.२३६.

विभिन्न २१.
विभिन्नार्थ १-२.६४.२४७.

विमय (अ.) १-४.८४.३१७.
वियातभाव ७-२.१९.२१७.

विरङ्ग ५-१.७६.३५७.
विराग्निन् २-३.६९.४३९; ८-३.२९.४३९.

विराम ५-१.७६.३५७.
विराम १-४.२४.३२६; १०९. १४।१४
३५५; ११०.
१५।२०।२२ १।२।२।१।३।१५।१६
३५६; ३।५७.

°विराम° १-४.२४.३२६.

विरामग्रहण १-४.११०.३५६; १।१३।१५
३५७.
विरामपर १-४.११०.३५६.

विरामोऽवसानम् (पा. सू.) १-४.११०. ३५७.
विरूप १-२.६४.२३४; २३९; २।३।७।८
२४२.

विरूपप्रतिपात्ति १-२.६४.२३४.

विरोध १-३-९-२६५; २-४-९-२७५; १२-२७६.

विरोधिन् २-४-९-२७५; ४-१-३-१६७.

विलगित ६-४-२२-१९३.

विलङ्गित ६-४-२२-१९३.

विलम्बित १-१-७०-१८१.

°विलम्बित १-१-६९-१६०; ७०-१६१; २-२०-२०५; ४-१०९-३५५.

विलम्बिता १-४-१०९-३५५.

°विलम्बिता १-१-७०-१८१; ४-१०९-३५५.

विलम्बिताध्यायी ६-२-८०-१३१.

विलय ६-१-५०-३६; ३६.

विलिङ्ग (पा. श.) १-१-२२-१०३.

विलिप्ताशब्द ४-१-२८-२१५.

विलेखन ३-१-२६-३५.

विलोपिका ६-३-३०-१५६.

विचक्षा १-२-५९-२३१; ४-२२-३२७; २-३-५०-२६३; ६७-२६२; ३-१-८७-१३७; २-११०-११३; ४-२-२१-२७५; ५-१-१६-२६१२६; ३-१-३३; १९-३२५; २-९२-२२२३; ६-३-२२-१५७.

विचक्षातः (अ.) १-१-६७-१७२; २-६२-३४६; ४-१-३-१९८.

विचक्षामात्र ३-१-८७-१३७.

विवक्षित १-१-६७-१७२; २-५८-२२९; २३०-२२; ६८-२३२; ४-२३-२३१५; ३२५; २-१३१५१६१७; २-१-५७-१५१६; ३-५२-२६५; ३-१-८७-१३७; ११७६; २-११०-११८; ३-१३२-१५८; ४-१-१-१९१; ३-१०१११२११११६; १२.

२१८; १३-२६७; ५-१-५९-२१२५२५१
२६१२७२८; ३५७; ६-३-२२-१५७; ८-२-८३-१२१६.

विवक्षितत्व १-२-६८-२३२; ३-१-८७-१३७; २-१२०-१२२; ४-१-९२-२६६; १३-२७७.

विवक्षिता १-२-६२-१५१८; ३-२-१२०-१२२; ४-१-९३-२३८.

विवार° (पा. श.) १-१-९-१५.

विवारभिन्न ५१८.

विवारभेद २५५२५.

विवाह ३-३-१९-११५.

विविचि ३-२-१७१-१३५.

विविनय्य (अ.) १-४-१-२६९.

विविभक्ति २-१-१-३६६.

विविभक्तित्व १-१-२७-८८; ६-४-१-१७२; ७-२-८२-३०३.

विवृत (पा. श.) ११०११११३११३११५१
१६११९; ३५१९१५; १६; १-१-१०-६१; ८-४-६८-१७१८; १३३६.

विवृतकण्ठ १-१-९-६९.

विवृततर (पा. श.) १२५; १-१-९-६२.

विवृतावर्ण ३-२-१०-२६९.

विवृतोपदेश ३१०११७१११२२२२२२; २१
१५; २७.

विवृति ८-४-६८-२६६.

विवृत्सितव्य ७-२-५९-२१७.

विवृत्सिता ७-२-५९-२१७.

विवृत्सिद्म् (अ.) ७-२-५९-२१७.

विवृद्धि ८-२-१०६-२३१.

विश्र (धा.)

अनुप्राविशत् २.१.४.३७^०; २.१८.
४१७.

अभिनविशते २.३.४६.४६^१; ४.८५.
१६१७^७; ३.१.३.१; ४.५.११^{१०}
२.१२४.१२४; १२७; ४.१.८१.२१^१; ६.
१.५.१८^{११९}; १६१.१०१; १८६.१११
१३.

अभिनविशन्ते १.२.६४.१७^{१२५}; २३४;
२.३.४६.४६^१; ४.८५.५०^७; ३.१.३.१;
४.५.५३; २.१२४.१२^७; ४.१.८१.२१^७;
६.१.५.१०; १६१.१०१; १८६.१११.

आविशेश १६१२११२२
निविशते १.१.४.२१^७; ३.१.३.१.
न्यविशत १.३.६०.२३^७.
प्रविशति १.४.१.३०३.
प्रविश १.१.४.२१^१.
प्रवेशय ४.१.४८.१२^१.

समाविशेत् ६.१.१५८.१३^३; २.१.१२३.

विश्र (जा.) ५.४.३०.१७^{१७}; ६.१.३७.१३^३;
१७६.१०^१; ८.२.१६.३१^३; ८३.४१६.

°विश्र (जा.) ८.२.८३.४१^७.
°विश्र (जा.) २.२.३४.४३^५.
विश्रुद्ध ५.२.२८.३७^७; ५.६.७.
°विश्रसन २.१.५१.३१^३.
°विश्रसनादि १.२.६४.२४^५; ४.१.५२.२४^७;
५.१.५९.३५^७.

विश्रसित ५.१.११९.३६^७.

विश्रसितृ ४.४.४९.२१^{१२१}; ३३१.

विश्रवद् १.३.१९.२७^१; ६.१.६७.११^०

१०११११७ ; ७१.१७१७
२०१२१
३३६.

विश्रवदन ७.२.२३.१५१^६; २८.२१०.
विश्राख ५.३.१९.४३.
°विश्राख ६.३.२६.१२^३; ८.१.१५.३७^३.
°विश्राखा (ज्यो.) १.२.६२.२३^१.
विश्राखाषाढादणमन्थदण्डयोः (पा. सू.)
५.१.९७.३६^२.

विश्रानीय ६.१.४.३५^७; ३५.
विश्राल ५.२.२८.३७^७; ४.५.५.६.
विश्रि (पा. श.) १.३.६०.३६^३; ५.१.१११.
३६^२.

विश्रि (पा.श.) ५.१.१११.३६^२.
°विश्रि (पा. श.) ७.२.१०.२३^७.
विश्रिष्ट १.१.५६.१८^१; १३^२; २.
३३.२१०; २.१.६०.४०^१; २.६.४१^१;
३.१.१२.२२; २३; ४.७७.१२^७; ४.१.
१६५.२६^६; ५.२.१४.३१^२; ६.१.२२२.
११९; २.४९.१२^८; ३.४६.१६^१; ६८.
१६^१; ७.३.५०.३२^१; ८.१.७०.
३२^२.

विश्रिष्टग्रहण ३.४.७७.१२^१; ७.३.५०.३२^१.
विश्रिष्टनिर्देश १.१.६१.११^१; १५^२.
विश्रिष्टलिङ्गो नदीदेशोऽग्रामाः (पा. सू.)
७.३.१४.३२^१.

विश्रिशब्द २.१.६०.५१^०; १३^१; १५.
विश्रिष्टा ८.१.७०.३२^१.
विश्रिर्ण १.४.१३.३१^२; ६.२.४९.१२^३.
विश्रुद्धवाचिन् ४.१.४९.२२^६.
विशेष १२; ६; १०; १६१८; १६;
१० १२१२; ३; २८; ३२२; १.१.३.

१९ १४१६१९६ १८ ७.२८ ११.६७;
 २३.८२; १३१५१८ १३ १८२७; ३१
 १४ २९. १०१९०; ३८.१९३; ३९.१२; ४५.
 १११; ४६. १२१३; ४७. ११५; ५०.
 १२२; १५१९६; ५१. १२५; १२८;
 ५६. १७२४ १० १७. १९ १२०
 १३४; १३५; ५७. १२७; १४९;
 ५८. १५३; ६७. १७१; १११२१२१२१६१
 ८ ७०. १२३; २४. १२३; २८. २०५; ४१.
 १४१४ २१३; ४५. २१८; २६६; २१२; ५०.
 २२६; ६४. २४२; २४३; २४४; ६५.
 १९१९१९ ६६. ५१५६; ६७. ११२१०;
 ६८. १३१३१३१५१२१२२ १०११०१
 १११३१५१६१७ ७२. २५२; ३१.
 २५१२६१२६ १७ १२१३
 २५५; २. २५९; २६०; ४.
 २६३; १०. २६८; ११. २७३; १२. २७५;
 ४. १. २९६; २. ३०७; १३. ३१७; २१.
 ३२२; २३. ३२५; २९. ३२९; ५२. ३३६;
 ५९. १७१८ ३४१; ८६. ३४५; ८४. ३४६; १०९.
 ३५२; ११०. ३५६; ३५७;
 २. १. १. ३५९; ३१०११२१११११
 २०२० ७२१२२२३ ३६४; ५१२७
 ८११२२२४ ३७१; २. ३७५; २४. ३८४;
 ३६. १०१११ ५५. ३९७; ६०. ४०१; ६९.
 ४०२; ४०४; ४०६; २. ४०७; ६. ४११;
 १४. ४१४; १६. ४१७; ४१८; २४. ४२५
 २६१२७ ३१५७ ३१. ४२१; ५. ४२५;
 ९. ४२७; ५०. ४६४; ६५. ४६८; ४. ३५.
 ८१३; ४२३;
 ३. १. १. ५; ७. १३; १६; ८. १७२५;
 १०; १९; १२. २५; २६; ३१. १२; १०१

१० ४३. २४ ११२ ७१२११७
 १६१६१२१ ७९. ६३; ९१. ७३; ९४.
 ७३; १६; १२५. १२; २. ३. १०२१
 ७३; ८०; १२५. १२; २. ३. १०२१
 ५१६१८ १०५; ८३. १११; ८७. ११२; ११५. १२०;
 १२४. १२२; १२६; १२७; १२७. १५५५
 १०२५; १४६. १३३; ३. ११. १४१५५
 १८१९; १८. १२३; १९. १२५; ५८.
 १५०; १३१. १५८; १६१. १६५
 १७ ४. १७१; ६७. १७७; १७१; ६९.
 १८०; ७७. १८११; ८२. १८३; ११०.
 १८७;
 ४. १. १. १०२०२१ १९२; १९५; ३.
 १९८; १५. २०८; ५२. २११; ६०. २२३;
 ६३. २२७; ७८. २२९; १९. २३०; ८७. २३८;
 ९२. २४६; २. ४. १९१२२२२३ ३४.
 २७६; ४२. २७२; ६६. २७५; ३. ९०.
 ३१४; ९८. ३११; १२०. ३१९; १५६.
 ३२६; ३२७;
 ५. १. १. ३२३; ३४४; ३८. ३५१;
 ११४. ३६३; ११९. ३६६; २०१. ३६९;
 १२०. ३६९; २. ३९. ३७८; ९४. ३८१; ३.
 १०. ४०४; ५५. ४१४; ६०. ४१७; ६८.
 ४२१; ७. ४२१; ९५. ४२८; ४. १५४.
 ४६४;
 ६. १. १. २६; ६. १३; ९. १३; १३. २१;
 ३७. ३१; ४५. ३५; १०३. ३०; १३५. ६३
 २५; १६१. १०२; १६२. १०२; १९२. ११४;
 २. १४३. १३६; १७७. १३८; १९७. १३९;
 ३. १०. १३०; २५. १३७; ३४. १५०; १५२
 १५; १५३; ६८. १६६; ८२. १७१; ४.

१९.१३६; २२. ११३।१८।१९; ४९.२०१;
 ५५.२०३; १३०.२२१;
 ७.१.१.२३२; २३.२४९; ३३.२५३।
 १२।१५।१६।१७; ५४. ८।११।११।२७;
 ७२.२६३; २६४; ९६. १४।२१; ९०.
 २७१; २.३.२७१; ८.२२७; ६७.३००।
 १५; ७३. १।१।५; १०१.३०९; ३.१०.
 १५।१६; ३२०; १५. १८।१६।२०; ४४.३२३;
 ५०.३२८; ५४.३२३; ६६.३३२; ८५.
 ३३६; ४.४६.३५०; ६०.३५३;
 ८.१.४.३६५; ३६६; ६८. १५।१५;
 ७०.३२९; २.७.३२९; १९.३२९; ५९.
 ४११; ३.१७.४२७; २९.४२२; ५९.
 ४३१; ७९.४२२.

विशेष १.१.६७.१७२.

विशेषक १.१.२३.८२; ३.१२.२७६; ६२.
 ३।१।१।६।७।१६।१७।१८।१९।२१; २.२.
 ६.१।२; ३.१.५. ४.५।५।७।९; ६.१.५०.
 ११; ८.१.७०.३२१.

विशेषकथा १.४.५९.३३५.

विशेषकर्मन ३.१.८. २।२४.

विशेषण १.१.५६. १२।१२; २.५२. ५।५।६।८।
 १।१०।१०।१०।१०।१६; ३.२. २३।२४।
 २४; २६१; १०.२६९; ८८.
 २६५; ४.३.३१२; ३९३; ८०.३२६; २.
 १.१. ५।६।९; १७।१८।१९।२२; ५७.
 ८।१५।२१; ३.५०.४६४; ३.१.८. ७।८।
 १०; ४.१.१.११०; ५४.२२३; ७८.
 १६।२३; २.३.४.२७३; ७२.२७७; ३.
 १५६.३२६; ५.१.१६. २५।२५; १९.
 ३२३; ३४४; ६.१.१६९.१०६; २.५०.

१२७; ४.८२. १२।१२; ७.२.३५.२९१;
 ११७.३१४; ८.२.७.३२४; ३.४३.१३५।
 १९.

विशेषण १.१.१. २३।२४।२४; ७२.१२३; २.
 १.५७.३२९.

विशेषण १.२.७२.२५१.

विशेषण विशेष्येण बहुलम् (पा. सू.) २.
 १.१.३७४; ५८.४००; ६९.४०२.

विशेषणत्व १.१.५६.१३३; २.१.५७. १५।१६;
 ८.१.१७.३७२; १८.३७२; २.७.३२४;
 ४२.३२६; ३.३२.४२३.

विशेषणवचन २.१.५७. ६।७।९.

विशेषणवत् ५.३.५५.४१४.

विशेषणषष्ठी १.३.६०.२२७; ६.१.३७.३११; ४.
 १.१।१९; ८.१.१७.३७२; २.७.३२४.

विशेषणार्थ १.१.५५. २३।२३; ३.१.८. १६; १३.
 १५।१५; ४.१. १६।१६; ४.४. २।२; ७८. १८।
 १८; १३२. १६।१६; २.५८. १०६; ६०.
 १०७; ४.१.६६.२२७; ७८. १७।१७।२४;
 ९८. १०।११।१४।१९।१९; ५.३.२८.४०८
 २१; ३६.४१०; ४.५७.४३३; ६.१.१६२.
 १७।१७.
 १०३.

विशेषत्व १.१.६७.१७२.

विशेषपदार्थ ३.३.१.१३८.

विशेषपदार्थसमुत्थ ३.३.१.१३८.

विशेषप्रतिपत्ति २६।२६; ७; १६; १.१.१.
 १२।१२; ४९.११९; ३.९.२६६; १०.
 १७३; ११.२७२; २७३; ३.२.५७.१०६;
 ७.१.१३.२३६.

विशेषभाक्त्व २.१.५५.३२८.

विशेषयितुम् (अ.) १-१-३-३६; २०-८८
 १२; ४६-११३; ४९-११६; २-२८-२०३;
 ३-१-२५३; ६०-२८७; ४-३७-३३१; २-
 २-१४-४१४; ५-३-७२-४२३; ६-२-१४३-
 १३६; ४-१-१७५; ७-२-३५-१६१७;
 ८-३-३०३.

विशेषयिष्यमाण ३-१-४३-५०.

विशेषवचन २-१-५५-३१८; ३-४-५-१३०; ८-
 १-७३-३८३; ७-४-३१-५१८.

विशेषवत् ४-१-७८-११२०.

विशेषवाचक १-२-६८-६७७१.

विशेषवाचकत्व १-२-६८-२४९.

विशेषवाचिन् २-१-१-३६२; ३-१-४०-४८
 ४; ४-१-९२-२४६; ७-१-३३-१२१६
 २५३.

°विशेषवाचिन् १-२-७२-३५२.

विशेषविधि ६-१-१३५-१३.

विशेषविहित २-१-२४-३८३; ३-१-९४-२५;
 २-७७-१०८; ११०-११८; १४६-१३३
 १५०-१३७; १७८-१३६; ३-१०-१२०;
 १६३-१६७; ४-१-८७-२३८; २-८५-
 २८८; ५-१-११८-३६५; ११९-३६५;
 २-१०३-३६६; ७-२-८-२८२.

विशेषार्थ २-४-४९-४८५; ४-१-७८-२३१.

विशेषार्थिन् २-२-२४-४२९; ४-२-३६;
 ४६७; ३-१-८-१६; ८-२-५९-४११.

विशेषासंप्रत्यय ३-१-२२-३०.

विशेषित १-१-९-६९; ५१-१२६; ५७-१४६;
 २-११-२३१५६१७; ३-६२-२८३; ३-
 १-४०-६७८१९; ४-१-२०-११०१११;
 ५-४-२३३; ६-४-६२-५६८१९१०११.

म. भा. श. को. १२४

विशेष्य (पा. रा.) १-१-४९-१६१७१७१८;
 ११९;
 ३-६०-२८७; २-१-५७-३६९; २-२४-
 ४२३; ३-६६; ३-१-४४९; ५०-४६५; ८-
 २-७८-४१६.

°विशेष्य (पा.श.) १-१-१-२३१२४; ७२-१८३;
 २-१-५७-३६९.

विशेष्यत्व २-१-५७-६१९०.

°विशेष्यभाव १-१-१-३५.

विशेष्यमाण १-१-५१-१२८; ३-१-४३-५०;
 ८-२-७८-४१६.

विश्व १-१-५७-१३९; ३-१-७८-६९; ३-९०-
 १५१; ६-४-२३-१६४.

विश्व (स. ना.)

विश्वे १-१-७२-१२५.

विश्वके १-१-७२-१८४.

विश्वकैः ६-१-१६३-१०४.

विश्वस्य ६-२-१०६-१३३.

विश्वेषाम् ४-१-९३-१०१५१२१;
 २५०; ५-१-
 ९-३४९.

विश्वकर्माणम् (वै. श.) ८-२-१५-३६६.

विश्वजन (मा. वि.) ६-१-७६-२१२१.

°विश्वजन ५-१-९-३४९.

विश्वजनादि (ग.) ३-१-७६-१११.

विश्वजनीय ५-१-९-३४९.

विश्वदेव २-२-३५-४३७; ५-१-५९-१६६;
 ६-२-१०६-१३३.

विश्वपुत्र ६-२-७३-१६९.

विश्वप्रिय १-१-२९-११.

विश्वयज्ञश्च २-२-३५-४३७; ६-२-१०६-१३३.

विश्वमृज् २०.

विश्वाची ६-३-९५-१७२.

विश्वामित्र ६.२.१०६.१३३.

विश्वामित्र (मा. वि.) ४.१.१०४.१२५७;
३.१३१.३२०; ६.२.१०६.१३३; १६५.
१३३.

विष् (धा.)

विषन्ति ८.३.८७.४४६.

अवेविषुः ६.१.५.१०.

परिवेविष्णम् १४.

परिवेविषति ६.१.१.२१; ३.

परिवेविषुः १.१.३.१५; ७१६; ६.१.
१.१६.

विष १.४.५०.३३३.

°विष° ४.१.५५.२२४.

विषपुच्छी ४.१.५५.२२४.

विषभक्षण १.४.५०.१११५१६.

विषम १६; १७; २३; २६; १.१.२१.७७; ४६.
११३; ५०.१२५; ५७.१४७; ७०.१६१;
७२.१६५; २.५.११२; ४५.२१७; २२०;
६४.२२०; २६३; २१७; ३.१.२५.१५; ४.१.३.
३१६; २.१.१.३३३; ३६४; ३.१.८.५१५२
११; ३.१.२.१; २२.२२; ८७.६६; २.
१२४.१२५; ४.१.३.१६७; २००; १२.
२४६; ६.१.२.६०; १०८.२३; ४.१.०.४.
२१०; ७.२.११७.३१५.

विषय ११११३१७१११११६; १.१.२७.२२१
२२; ५६.२२३५; १५८; ६५.१७१; २.
१७.११२; ६४.२२६; २२७; ३.१.८५.
१६; १०.१५१६; १२.७५; २.१०८.
११७; ३.३.१३१; २०.११३; १३५.
१२१३; ४.१.३२.२५४; १०.२२२; २.
५२.२८२; २८३; ७०.२८७; ५.२.२३.

३७४; ६.१.५०.३१३; ८७.१५१६१६;
३.१३.१२५; ३७.८११२१२४; ४.२२.
१८३; ८१.२११; ७.१.२१.३४८; २.४४.
२६६.

विषयपरिगणन ६.४.१४९.२२८; ८.२.१०७.
४२१.

विषयविवक्षा ४.२.५२.२८२; ३६३.

विषयविशेषण ६.१.५०.३९.

विषयसप्तमी २.४.३५.४६४; ३.१.२६.३१;
३१.११; ४.१.९०.२२२.

विषयाभिधान ४.२.५२.२८२.

विषयार्थ १.१.३.५०; ४८.११३; ३.१.९२.७६;
६.४.२२.१६१; ८१.२११; २१२; ७.३.
३.२२१७.

°विषाण° १.

विषाणिन् १.

°विषाणिन् ११.

°विषाण्यर्थरूप १.

°विषि° (पा. श.) ७.२.१०.२६.

विषुण ५.२.१००.३१६.

विषुवम् (वै. श.) ६.४.७५.२०१.

विषोक्षित ८.१.८.३६७.

विष्किर ६.१.१५०.१५१९.

विष्णु ६.१.३६.१३०१; ३.२.८.१५९.

विष्णुमित्र १.२.११.३६२; २.१.१.३५९; ३६३;
३.६६.४६८.

°विष्णुमित्र १.१.१.११; २.१.१.३६३.

विष्वक्सेन (मा. वि.) ४.१.११४.२५३.

विष्वक्च ५.२.१००.१२१२.

°विष्वत्त्वं° ४.१.११४.२५७.
 विष्वद्यञ् ६.३.९५. ^{१६१९६१९६} १७२२ .
 विष्वम् (वे. श.) ६.४.७७.२०९.
 विसमाप्ति ५.३.६८. ^{२१३३} ४२०.
 विसमाप्तिवचन ५.३.६७.४२०.
 विसर्जनीय (पा. श.) ^{१९१२०१२०१२१२३} २९ ;
 १.१.५१.१२७; २.२.२२.३२३; २.२.२२.३२३; २.२.२२.३२३;
 १.६; ४.१.०९. ^{६१६६} ३५६; १.१.०.३५६; ३.५७;
 ४.३.२३. ^{१२११३} ३०५; ५.२.५१.३८४; ६.३.
 ५९. ^{१७१८१८} १६३ ; ८.३.१५. ^{१६} ४२६; १७.
 ५१. ^{१६३} १६३ ; ८.३.१५. ^{३१७} ४२६; १७.
 ५१. ^{१६३} १६३ ; ३.२. ^{१५१३७२३१२४} ४३० ; ४.३.११;
 ३७. ^{२३२३} ४३१ ; ४.३.२ ; ३९. ^{११३१२०} ४३३ ; ४.३.
 ५१. ^{११३१२०} ४३३ ; ४.३.२५.
 विसर्जनीय° (पा. श.) ^{१७} २८ ; ८.३.३७. ^{११२} ४३१.
 °विसर्जनीय° (पा. श.) ८.३.५८. ^{४३३} ४३३.
 विसर्जनीयग्रहण २९ ; ८.३.३४. ^{१८१२२} ४३० ; ३७.
^{१७२२} ४३१ .
 विसर्जनीयप्रतिषेध १.१.५१.१२९.
 विसर्जनीयव्यवाय ८.३.५८. ^{४३९} ४३९.
 विसर्जनीयस्य सः (पा. सू.) ८.३.३४. ^{४३१} ४३१ ;
 ३७. ^{११९} ४३१ .
 विसर्जनीयादेश ८.३.३४. ^{४३१} ४३१.
 विसार (प्रा.) ३.३.१७. ^{१४४} १४४.
 विसृत ८.३.८७. ^{४४६} ४४६.
 विसृष्ट २.३.६९. ^{४४९} ४४९ ; ८.३.२९. ^{४४९} ४४९.
 विसेचक १.४.६०. ^{४४२} ४४२ ; ८.३.६५. ^{४४२} ४४२.
 विस्तरतरक २.२.१८. ^{४१६} ४१६.
 विस्तार ५.३.५५. ^{४३३} ४३३.
 विस्पष्ट २.१.३.३७७.
 विस्पष्टपटु २.१.३.३७७.

विस्पष्टादि (ग.) २.१.३.३७७.
 विस्पष्टादिवत् ३.१.१२५. ^{३८८} ३८८.
 विस्पष्टादीनि गुणवचनेषु (पा. सू.) २.१.
 ३.३७७.
 विस्फोर्य ८.२.१.३ ^{३८२} ३८२.
 विस्मित° ७.२.२९. ^{२९०} २९०.
 विस्मृत्य (अ.) ३.३.१३३. ^{१६१} १६१.
 विस्वम्बक् ८.३.८८. ^{४३६} ४३६.
 विह ३.२.३८. ^{१०३} १०३ ; १०३.
 विहग ३.२.३८. ^{१०३} १०३.
 विहंग ३.२.३८. ^{१०३} १०३.
 विहंगम ३.२.३८. ^{१०३} १०३.
 विहलनिमित्तत्व ३.१.४४. ^{१६६} १६६ ; ७.१.९. ^{२४९} २४९ ;
 ५४. ^{२५९} २५९.
 विहन्तुम् (अ.) १.१.४७. ^{११७} ११७ ; ५१. ^{१२९} १२९ ;
 ३.४.७९. ^{१२९} १२९ ; ७.१.७३. ^{२६६} २६६.
 विहरणग्रहण १.३.२०. ^{२७६} २७६.
 विह्वय १.४.१०१. ^{३५३} ३५३ ; ८.१.७३. ^{३३३} ३३३.
 विहायस ३.२.३८. ^{१०३} १०३ ; १०३.
 विहार ४.२.१२९. ^{२९६} २९६.
 °विहार° ४.२.१२९. ^{२९६} २९६.
 विहित ^{२७} ३ ; १.१.५. ^{१५१९६१७} १५१ ; २३.
 ८३ ; २७. ^{२६३} २६३ ; ९१० ; ५७. ^{११२} ११२ ; ६१.
 १६० ; ६३. ^{१६६} १६६ ; २.४८. ^{२३४} २३४ ; ३.१.
 २५७ ; २.२६० ; २६१ ; ११. ^{२७३} २७३ ; १२.
 २७६ ; ४.१३. ^{३१६} ३१६ ; २.२.३. ^{४०८} ४०८ ; ३.१.
 ४३६ ; ४३० ; ४.७४. ^{४६५} ४६५ ; ३.१.७. ^{१७} १७ ;
 ९. ^{११३} ११३ ; १३. ^{२३४} २३४ ; २७. ^{३७} ३७ ; ३३.
 ४३ ; ६७. ^{५९} ५९ ; ९१. ^{१५१६१६१८१८} १५१ ;
 ९४. ^{७८} ७८ ; २.१०७. ^{११३} ११३ ; ११५ ; १२७.

वीरपुरुष १.३.१.२५३; २.१.१.३७०; ३७१;
६१.४०३.

वीरपुरुषक ७; १.१.१.४०; ४.१.३०१; २.
१.६९.४०३.

वीरवत ६.१.८.३१३.

वीर्य ५.४.३०.४३४.

वीर्यावह ५.४.३०.४३४.

वीवध २.१.३६.३१०; ३.१.२.४१८; ४.४.१७.
३२९.

वीश्वर १.४.५६.३१४.

वु ६.३.३७.१५६.

वु २.४.५६.४२६; ३.३.१०७.१५४; ७.१.१.
२।२।१०।१३।१३।१५।१६।२२; १३।१५;
२३६; २३७;
२३३.

वुक् (आ.) १.३.६.२१२२; ६.४.२२.१९६।
१८।१८।२५; १९२.

वुक् (आ.) ६.४.२२.१९६.

वुग्रहण ६.३.३७.१५६; ६.२.१६५.

वुग्वचन ६.४.२२.१९६.

वुञ्ज (प्र.) १.३.९.२६६; ३.२.१४६. ७।८।१०
१३३; ४.१.५४.२२३; १०.२४३; १८।१५।
१८।२४; १६५. ८।९।१५ २१।२१
; २७८; २७९; ४५. १२।१७।८।१९।२१ १।११
; २८१;
५२.२८३; १००.२९२; १०४. १४।२५
२९५; २९६; २९७; १।३।५।८।१६।
२३; १२४. ८।१२।१३ ४।७
; २९९; १३०.३००; १३३.
१२; १३७. १८।१९।२०।२१ १।११
३००; १३७. ३००; ३.९८.
३११; १५५.३२५; ५.३.११८.४२६.

वुञ्ज (प्र.) ४.२.१०४.२२३.

वुञ्जपवाद ४.२.१०४.२२३.

वुञ्जपवादत्व ४.२.१०४.२२३.

वुञ्जादि १.३.१०.२६६.

वुञ्जलण (पा. सू.) १.३.९.२६६.

वुञ्जपर ४.२.३६.२७९; ४५. १०।१३।
२८१.

वुञ्जवचन ३.२.१४६.१३३.

वुञ्जविधान ४.२.१००.२६२.

वुञ्जविधि २.४.५४.४२७; ४.१.१०. १९।२१।
२४; १६५. १०।१५।१५।१६
; २३६.

वुन् (प्र.) ३.१.१४९.९३; ४.२.१०४.२२९;
३.९८. १३।११; ५.४.१.४३०; ७.४३१.

वुशब्द ७.१.१.२३६; १।१२।१६
२३७.

वुशब्दान्त ७.१.१. ३।१।८
२३६.

वु (धा.)

वृणसे ३.१.७८. ६१.

वृणीष्व २.१.२.३७६; ८.२.३.३२१.

ववर्थि ७.२.६४.२९९.

अवृणति ८.२.३.३२१.

वारयति १.४.२७. १०।१२।१३।१५।
२१; ४९.३३२.

ववृषते ७.२.३७.२९४.

परिवारयन्ति ३.१.८७. २६९.

विवृणुते ५।७।७.

विवृणुयात् ४.

विवरिषते ७.२.३७.२९४.

विवरिषते ७.२.३७.२९४.

वृक १.४.२.३११; २५. २३।२४।२५
३६०; ३७. २१।२२।२३।२४
१६।१८।२४ १६; ६.१.४८.१२६.

वृकप्रोक्षिन ६.२.८०.१३१.

वृद्ध (धा.) ७.२.१०.२३२.

वृजि ६.२.४२.१२६.

वृजिक ४.३.१००.३१५.

वृजि-गार्हपत ६.२.४२.१२६.

वृज्यहण ३.१.१०९.३०.

वृत् ७.२.८. ११०१११
३००.

वृत् (धा.)

वर्तते २९; १८१९१२० ३।४।५ २१
 ३५; १.१.५.१३; ७.५८; २०।२१।२१।
 २२।२३; १२. १८।१८; २१. १३।१४।
 १४।१६।१६; २४.२३; २७.८६; २८.२८.
 २२ २४ ५ १४।१५
 १०; ४१.१००; ४४.१०६; १०७; १०८
 १८।२।१२४; १०९; ४७. ११५; ५१.
 १६ १।२ ८। १२।१२ १।१८।
 १२६; १२८; ५२९; ५६. १।१८।
 १८ १७. १२ १० २६. १४९.
 १७ १३. १४१; ५७. १४१; १४६. १४९.
 १५९; ६३. १६८; ६७. १७२; २. १०. १६७
 १९ १।१२। १३। १४ २। २। २। २। २।
 २०१; २८. २०६; ३१. २०३; ४५. २२०;
 ४७. २२२; ४९. २२३; ५०. २२६; ५८.
 १० १६।१८ १।२।
 २२९; ६०. २३१; ६३. २३१; ६१. २५६
 ८।१०।१२।१३।१४।१५ २। २। २। २।
 २९; २. २२२; ३. २६२; ७. २६५; ९. २६४;
 १२. २७४; ६३. २६०; ७२. २९३; ८८.
 २९५; ४. २. ६।६।७ २।
 २०; २१. २६।२७ १७।१८।२० २।
 २४ ३।५ १५ १८।
 ३२५; ३२६; ३२. ३३०; ५४. ३३८
 १९।२०; ६६. ३२९; १०९. ३५६; ११०.
 १७
 ३५७;
 २. १. १. ३६०; २३।२. ४।२४ १।१।३
 ३६३; ३६६;

३६८; ६. ३७९; ७. ३७९; १२. ३८०; १३.
 ३८०; १६. ३८०; ५१. १०।१०।११ १९।
 २०; ३२५; १३। १७। २१; २३।२४
 ; ३२५; ५५. ३९७;
 ६०. ४०९; ६७. ४०२; २. २. ४०७; ६.
 २१।२३।२५।२८
 ; १६. ४१७; २४. ४२०;
 ४२२; ४२७; २५. ४२८; २८. ४२९;
 २९. ४३०; ३१. ४३३; ३. ४४४
 १७।१८।१८।१९।२१ २२
 ; ४४. ४५९; ४६.
 ४६०; ५२. ४६५; ७१. ४७१; ४. १. ४७३;
 ६. १. १. ४७४; ३. ६. १९८; २७;
 २२. २५।२५ २ ८।११।११।१२
 १५।२५।२६।२७ ५।६ १०।१७
 ३३; ३५; ६७. ५७; ७८.
 १० ६१; ८७. ६६; १२. ७६; १३. ७७; १४.
 ३।४ १०६. २३; १ १०७. ६।८ १०८.
 १३; ११२. २६; १३१. ४।४। ५।५ २. ४.
 १८; १६. १०१; ८४. ३।१६ ११५. १२०;
 १२३. १२३; ३. १. ३९; ४३. १४। १९
 १९ २१।२१ ५८. १५०; १०७. १।२।३
 ; १४९; १८. १५०; १०७. १।२।३
 १६७. १६७; ४. २६. १७५; ६७. २६।२६
 १७९; ७७. १८१; ११०. १८७;
 ४. १. १. १९।२३ ४।६ १९ ३.
 १९९; २००; १०. २०४; १४. २०६;
 १५. १।१५।१६ २७. २१२; ४८
 १४।२।२।३।२४ ५४. १५।२।२।३
 १।५।१५।२०।२२ ६५. २२६; ७८.
 ३।७।२२ २२६; २३२; १३. २४९; २५०
 १।१०।११। १३।१५ १०. २५४; ११६.
 २७; २५८; १४५. २६०; १६२. २६५;
 १६३. २६५; २६६; २. ३. २७२; ३५.
 ८।९।११ १७
 २७७; ६३. २२०; ६६. २८५; १२. २९१

३.२४. १४। १५
 ३०६; २५.३०७; ४८.३०९;
 १२०.३१८; ३१९; १५५.३२१७; १६३.
 ३२६; ४.२०.३३०; २४.३३०; १०.
 ३३९;

५.१.१३.३४२; १९.३४३; ५८.३५३
 १६।२० ; ३५४; ५९.३५६; ११५.३६३
 १९ ; ११७.३६४; ११९.३६६; २।४।५।
 ७।८ ; २.२५.३७५; २८.३७५; २९.३७७;
 ३७.३७७; ३९.३७८; ४१.३७९; ४२.
 ३८०; ४४.३८०; ४७.३८२; १४. ८।२४।
 २५ ; २।३।३।४ ; ३९३ ; ३८.४०४; ५२.४१२;
 ५५. ५।१३; ६०.४१७; ६६.४१८; ६७.
 ४१९; ६८.४२१; ७४.४२९; १३.४२८;

६.१.१. १९ ; ४. २ ; ५. २२ ; १०।११।
 १२।१३।१४ ; १२. २१।२१।२२ ; १३. १२।
 १६ ; १७.२३; १८.२७; २०. १४।१५
 १५।१५।१६।१७।१८।१९।२० ; १४. १७।१८
 ३६; ५०.१६; १५।१५।१६ ; ६४. ४२ ;
 ७७.५२; ८५.५९; १३. ७६; १०२.
 ३७; ११५. ३।६।२ ; १६२.१०३; १७७.
 २।२१ ; १९६.११६; २.१.१२२; १८६.
 १३८; ३.१०.१४; २५.१४२; ४३.
 २२।२३।२४ ; १।१४ ; ४।११ ; १५।११
 १५८ ; १५९; ४६. १६०; ६६.१६६;
 १३; ११६.१७२; १११.१७५; ४.२.
 १२१; २२.१२७; १३।१४।२।२१ ;
 १२१; १६२; २३.१२४; ४७.२००; ४९.
 २०१; ५२.२०३; ६२.२०५; ७४.२०८
 १५ ; ८२.२१०; ८७. ३।४।६ ; १०४.२१३;
 ११०.२१६; १२०.२१८; १२३.२१९;
 २३०; १४१.२२५; १५३. ७।८।९ ; १६१.
 ५।७ ; १७१.२३३;

७.१.१. १३।१३।१६।१६ ; २८.२३;
 ७७.२६८; ७८.२६९; ८४.२७०; ८६.
 २७१; १६.२७०; २.२.२७८; २७९;
 ३.२७९; २६. १।३।४ ; ३५. ४।१३
 ७।९ ; ३७. १४।१५ ; ५९. १०।१२ ; ६८.
 ३१४ ; ११. ६।८।९।१० ; १८. ८।१२।१४
 १०२.३१०; ३.४.३१९; ३३.
 १९।२०।२० ; ३२३; ५०. १३।१४ ; ६६.
 ३१४ ; ६९. ४।५।६ ; ७७. ३३४; ८३. ३३५
 १६ ; १२.३३९; ११९.३४१; ४.२३.
 ३४२; २४.३४९; ४७. ११।१७ ; ८२.
 ३५७;

८.१.४. २५।२५।२६ ; ५.३६७; ९.
 ३६७; १८.३७३; २८.३७५; ४७.३७६;
 ६६.३७९; ६८.३८०; २.४२.४०७; ४८.
 १६।२१।२१।२२।२३ ; ५९.४११; ७२.
 ४१२; ४१३; ७८.४१३; ४१४; ३.३२.
 १४।१८।२३ ; ३४.४३०; ४३१; ४३३.
 ४।८ ; ६७.४४३; ७४.४४४; ८७.४४६
 १७ ; ४.१४.४५७; १७.४५९; २०.४५९
 २१ ; ३०.४६१; ३२.४६२.

वर्तेते ७.२.९८.२०६.
 वर्तन्ते १९; ३७; १.२.६४. ३।४।६ ;
 २.२.६. १५।१९ ; २४.४२६; ४२७; ३.२.
 ८४.१११; ३.३.१३९; ५.१.९.३४०;
 ११५. १३।१७ ; ११९.३६७; २.१३५.
 ४१२.

वृत्ते १.१.५१.१२६; १२६; २.५.
 १०।१५.
 वर्तिष्यते ५.१.५९. १२।१३.
 वर्तिष्यन्ते ७.२.५९.२२७.

वर्तताम् १.२.३०.३०७.

वर्तिषीष्ट ७.२.५९.२३७.

वृत्त्याम् (वै. श.) १.१.१५.३३.

वर्तयानि ३.१.१५.१५१६ ; ५.१.७२. ३३५४.

वर्तयन्ति ५.१.७२. ३५६.

वर्तयन्ति २.१.१.३६४.

वर्तयिष्यामः २.१.१. ३३७३.

अतिवर्तते १.४.५६.३१०.

अतिवर्तन्ते ५.३.६७. २३१५ ; ६८. ४३२ ; ८८.४२७ ; ४.१४.४३२ ; २७. ४३३.

अनुवर्तते १० ; ३३ ; ३४ ; १.१.३. ४५१६ ; १०.६४ ; २०.११ ; २७. २१२५ ; ३९.२५ ; ५१.१२६ ; ५६.१३८ ; ५८. १५२ ; ६१.१६० ; ६३.१६३ ; ६५.१७० ; ६७.१७४ ; ७०.१२० ; ७४. १२१२१४

१७ ; २.३०. १४१० ; ६४.२३५ ; ६८. २४९ ; ३१.२५६ ; २.२६० ; २६१ ; ११. १२२३२४ ; १२.२७६ ; २७७ ; ६२. २८८ ; ६५.२९३ ; ४.६१.३१३ ; १०४. २१७ ; ३५१ ;

२.२.३.११४ ; ३.३२.४५६ ; ४५७ ; ४.३४. १११२ ; ४.१.१३. २४ ; ३०.३९ ; ३३. ११५ ; ४३.५० ; ६७. ११२१२५ ; ९०. ३४११

१२ ; ९१. ७४ ; ११२.८६ ; २.६९.१०८ ; १२४. १७१८ ; ३.१२.१४२ ; ८३.१५१ ; ४.१.१६३ ; २.१७३ ; ६९. १८० ; ११०. १६७ ; ११४.१८८ ;

४.१.१३.२०८ ; १५.२०८ ; २७.२१२

म. मा. श. को. १२५

२२२३२४ ; २१३ ; ६०. २२५ ; १६५. ६१७ ; २.४.२७३ ; ३.५३.३०९ ; १३२. ३२१ ;

५.१.१३. १११४१५ ; २३. ४८ ; ३५९ ; २.४. ११०१४ ; २५. १०१११३ ; ४९.३८४ ; ११८. २१२२२२ ; ३.६०. ४१७ ; ६८. १३२१ ; ४.१९.४३२ ; ४३३ ;

६.१.१६.२० ; १७. १२१३ ; ४५.३७ ; ५०.३९ ; ६९.१६ ; १८ ; ७७. ११५११६ ; ९३. १६७७१८ ; १०२.१३८ ; १६०. १८२० ; १२५.८८ ; १७७. १५११६ ; १९६. १६१० ; २२२. ११९ ; २.१.१२२ ; ४९. १२८ ; १४३.१३६ ; १३७ ; ३.१३.१८५

१८ ; २५. ७८१२१५ ; ४९.१६१ ; ६६. १६५ ; १६६ ; ४.२.१८१ ; ३.१२१ ; १६. ११७ ; १९.१२६ ; २२.१९० ; १६२ ; ४२. १८२० ; ७४.२०८ ; ८२.२१० ; ८७. २११ ; १०१.२१३ ; १२३. ४६८ ; १५९. २३० ; १७१.२३४ ;

७.१.१.२३८ ; ३. १५६१२४ ; ६.२.३३ ; २४ ; ७८.२६९ ; ८२.३३४ ; ९६.२७४ ; २. ३.२०३ ; ८.२२१ ; १८२ ; ३७.२१३ ; १०१.४ ; ७३.३०२ ; ८०.३०२ ; ८६. ३०४ ; १०७.३१२ ; ११७. २०१२१२३ ; ३.२.२६६ ; ३.१९ ; २८. २१२४ ; ४.१.२. ३.१२८ ; ३.१९ ; २८. २१२४ ; ४.१.२. ३.१२८ ; ३.१९ ; २८. २१२४ ;

७.१.१.२३८ ; ३. १५६१२४ ; ६.२.३३ ; २४ ; ७८.२६९ ; ८२.३३४ ; ९६.२७४ ; २. ३.२०३ ; ८.२२१ ; १८२ ; ३७.२१३ ; १०१.४ ; ७३.३०२ ; ८०.३०२ ; ८६. ३०४ ; १०७.३१२ ; ११७. २०१२१२३ ; ३.२.२६६ ; ३.१९ ; २८. २१२४ ; ४.१.२. ३.१२८ ; ३.१९ ; २८. २१२४ ;

८.१.१.३६८ ; ४७.३७६ ; २.३२. ४०४ ; ५६.४९० ; ७८.४१३ ; १०८.४२२ ; ३.१.२.३५६ ; ३.४.३११ ; ३९. ३५५ ; ८१८१९०१०१०१३१२१२१२७ ; ५५. १६७ ; ११०.४१६ ;

१२८ ; १४३.१३६ ; १३७ ; ३.१३.१८५ १८ ; २५. ७८१२१५ ; ४९.१६१ ; ६६. १६५ ; १६६ ; ४.२.१८१ ; ३.१२१ ; १६. ११७ ; १९.१२६ ; २२.१९० ; १६२ ; ४२. १८२० ; ७४.२०८ ; ८२.२१० ; ८७. २११ ; १०१.२१३ ; १२३. ४६८ ; १५९. २३० ; १७१.२३४ ;

७.१.१.२३८ ; ३. १५६१२४ ; ६.२.३३ ; २४ ; ७८.२६९ ; ८२.३३४ ; ९६.२७४ ; २. ३.२०३ ; ८.२२१ ; १८२ ; ३७.२१३ ; १०१.४ ; ७३.३०२ ; ८०.३०२ ; ८६. ३०४ ; १०७.३१२ ; ११७. २०१२१२३ ; ३.२.२६६ ; ३.१९ ; २८. २१२४ ; ४.१.२. ३.१२८ ; ३.१९ ; २८. २१२४ ;

८.१.१.३६८ ; ४७.३७६ ; २.३२. ४०४ ; ५६.४९० ; ७८.४१३ ; १०८.४२२ ; ३.१.२.३५६ ; ३.४.३११ ; ३९. ३५५ ; ८१८१९०१०१०१३१२१२७ ; ५५. १६७ ; ११०.४१६ ;

१२८ ; १४३.१३६ ; १३७ ; ३.१३.१८५ १८ ; २५. ७८१२१५ ; ४९.१६१ ; ६६. १६५ ; १६६ ; ४.२.१८१ ; ३.१२१ ; १६. ११७ ; १९.१२६ ; २२.१९० ; १६२ ; ४२. १८२० ; ७४.२०८ ; ८२.२१० ; ८७. २११ ; १०१.२१३ ; १२३. ४६८ ; १५९. २३० ; १७१.२३४ ;

७.१.१.२३८ ; ३. १५६१२४ ; ६.२.३३ ; २४ ; ७८.२६९ ; ८२.३३४ ; ९६.२७४ ; २. ३.२०३ ; ८.२२१ ; १८२ ; ३७.२१३ ; १०१.४ ; ७३.३०२ ; ८०.३०२ ; ८६. ३०४ ; १०७.३१२ ; ११७. २०१२१२३ ; ३.२.२६६ ; ३.१९ ; २८. २१२४ ; ४.१.२. ३.१२८ ; ३.१९ ; २८. २१२४ ;

८.१.१.३६८ ; ४७.३७६ ; २.३२. ४०४ ; ५६.४९० ; ७८.४१३ ; १०८.४२२ ; ३.१.२.३५६ ; ३.४.३११ ; ३९. ३५५ ; ८१८१९०१०१०१३१२१२७ ; ५५. १६७ ; ११०.४१६ ;

१२८ ; १४३.१३६ ; १३७ ; ३.१३.१८५ १८ ; २५. ७८१२१५ ; ४९.१६१ ; ६६. १६५ ; १६६ ; ४.२.१८१ ; ३.१२१ ; १६. ११७ ; १९.१२६ ; २२.१९० ; १६२ ; ४२. १८२० ; ७४.२०८ ; ८२.२१० ; ८७. २११ ; १०१.२१३ ; १२३. ४६८ ; १५९. २३० ; १७१.२३४ ;

७.१.१.२३८ ; ३. १५६१२४ ; ६.२.३३ ; २४ ; ७८.२६९ ; ८२.३३४ ; ९६.२७४ ; २. ३.२०३ ; ८.२२१ ; १८२ ; ३७.२१३ ; १०१.४ ; ७३.३०२ ; ८०.३०२ ; ८६. ३०४ ; १०७.३१२ ; ११७. २०१२१२३ ; ३.२.२६६ ; ३.१९ ; २८. २१२४ ; ४.१.२. ३.१२८ ; ३.१९ ; २८. २१२४ ;

अनुवर्तन्ते १.१.३.१३; २.३.३२.४५७;
 ३.१.१०६.८१; ४.२.१२.२१०; ३.१६६.
 ३२१; ५.१.५१. १५१८१८; ३.६६.
 ४१८; ६७.४११; ६८.४२२; ७.४.४२४;
 ८८.४१७; ४.१४.४३२; २७.४३३; ६.
 १.२०.२१७; ७.१.२४.३४९.

अनुवर्तिष्यते २३; १.१.३.४५; २३.
 ८२; २५. १११२; ३८.१६; ५१.१५६;
 ६२.१६५; ७.१.१०; २.२७.२०१; ३.
 १२.२७७; ६२.२१७; २८८; ७८.२१३;

२.३.३२.४५७; ४.३.४.४३३;
 ३.२.११८.१२१; १२.४.१२७; ३.४.
 १४८; १९.१२५; ८३.१५१; ४.२६.
 १७४; ६९.१२०;

४.१.७५.२२८; ८७.२३८; १६५.
 २६७; २.४.२.७१; ६६.२१६; १२.
 २१८; १५.२११;

५.१.११३.३६३; ११.४.३६३; २.४.
 ३७३; ४.११३.४११; ११५.४४२;

६.१.१७.२१५; ७७.१८; १०.७३;
 १०२. २०११; ३.२५.१४८; ३.१.१५०;
 ४९.१६१; ४.२२.१२५; ६२.२०५; १०१.
 २१३; १२३.२१३; १५.४.२११;

७.१.१.२३८; १०.२११; ५.४.२६०;
 ७२.२६५; ८.४.२७१; २.३७.२१४; ४.४.
 २१६; ८२.३०३; १८.३०६; ३.१०८.
 ३२१;

८.२.२२. १५१७; २३.४०२; ५६.
 ४१०; ३.१२.२१३; ३.४.५३१; ३७.
 ४१७; ४३२; ३९.४३३; ४.३२.४६२.

अनुवर्तिष्यते १.१.३.५२; ३.२.१२७.
 १२९; ५.१.१२०.३६९.

अनुवर्तिष्यन्ते ४.२.१२.२१०.

अनुवर्तेत ५.२.२५.३७५; ६.४.१६०.
 २३०; ८.१.३९.३७५; ६८.३८०.

अनुवर्तेरन् ३.१.१०६.८१; ४.१.६०.
 २३४; ५.३.६०.४१७; ६.१.२०.२१७; ७.
 ४.२.४.३६९.

मानवृत्तन् ४.३.१५६.३२७.

अनुवर्तयति ३.१.६७.६३; ६.१.४५.
 ३५; ७.२.९८.३०६.

आवर्तते १.१.१. २३३.

निवर्तते १.१.३९.१६; ४.२.४.३२६;
 ४।५।७ ३२७; २५.३२६; २६.३२८; २८.
 ३२९; २.२.५.४०९; ६. ४।१३।१४; ३.
 ६५.४२७; ४.८१.४१२; ३.१.१३.२१५;
 २६.३२; ३२.४२; ४३.५०; ४.१.११६.
 २५३; ३.५३.३०९; ७.१.३.२६२.

निवर्तन्ते १३; १.१.१.३१; ३.२.
 १२७.१२९; ४.३.५३.३०९; १३२.३२९;
 ८.२.८२.४१५.

निवर्तिष्यते १.१.३९.१६; २.४.८१.
 ४११; ३.१.१३.२१; ३२.४२; ४३.५०;
 ५.१.१३.३२२.

निवर्तेत ५.२.२५.३७५; ३.६८.४२१.

निवर्तेरन् ३.२.१२७.१२९; ८.२.६.
 ३१४.

निवर्तयति १२; १.१.२७.१८; ४.२५.
 ३२८; २७.३२३; २.१.१.३६६; २.६.
 ४६।७; २९. १८।१९
 ४११;

निवर्तयन्नि १३; ६.३.३४.१५५; ८.
२.६.३३३;

निवर्तयेत् ४.३.५३.३०९; ८.२.८२.
११५.

निवर्तयिष्यते ६.१.१०२.७६; ७.२.
१०.२८३.

निवर्त्यते २.४.६९.४६४; ४.३.५३.
३०९; ६.१.६९.४६५; ७.२.१०.२८३; ३.
१.३११५; ८.१.४.३६६; २.८२.४१५.

निवर्त्यन्ते ११; १.१.४.११५१६
५०.१२२; ४.३.१३२.३२१.

निवर्तयति १.१.४४.१०५; ४.४९.३३२
१९; २.२.१९.४१३; ३.१.८.१५; २६.
३६; ६.१.६४.४३; ६५.४३; १३५.२४
८.१.७०.३८१.

अभिनिवर्तते ६.४.१२१.२१९; ८.२.
४२.४६.

अभिनिवर्तते १.४.४९.३३२.
निवर्त्यते ८.१.४.३६६.

प्रवर्तते १.२.५२.२२८; ६.४.२४५; २.
१.१.३६५; ३.१.२६.३३; ३६; ४.१.९३.
१३।१५।१९।२१
२५०; ३.१२०.३१६; ५.२.
४८.३८३; ३८३; ७९.३८६; ३.५५.४१६
११; ७.४.४२४; ६.३.५९.१६३.

प्रवर्तते १.३.१.११।१३; २.१.१.३६०;
३.१.२६.१।२।३।५।९; ५.२.४८.३८३;
९.४.३९२.

प्रवर्तते ६.१.८.४.५३.
विवर्तन्ते ८.२.४६.४०६.

विवर्तिष्यते ७.२.५९.२८७.

संविवृत्स १.१.६३.१६६.

वृत् १.१.६.५६.

वृत्तादि (ग.) ७.२.५९. १६।२२; २।६।२।९;
६२.२१६.

वृत्तासः (वै. श.) १.१.६.५६.

वृत्ति (पा. श.) ६.४.५२.२६३; ७.२.२६.१।३।
४।५।६।११

वृत्त १.२.५१. ५।७।७।९।१०; ३.९.१६।२०;
२.१.१.३६९; १०.१९।३३।२३; ३८०;
२.६.४१९; ३.६५.४६७; ३.१.८.७।८
१०; ५.१.५९. १२।१२; ११५. १७।१९
११७.३६२; २.९.४. २।२।२.४; १।२।
२।३।३; ६.३.४६.१६०; ४.५.२.२०३; ७.
२.२६. २।२।२।२.

वृत्तग्रहण ८.१.६६.३७९.

वृत्तज्ञ १.३.९.२६६.

वृत्तनिपातन ७.२.२६.२८१.

वृत्तनिमित्तक १.३.९. १६।२०.

वृत्तबाहु १.३.२.२५२.

वृत्तान्त ७.१.८२.२७३.

वृत्तान्तशास्त्र (अ.) ६.

वृत्ति ४।४।५ १.१.१९. १३।१३; ६९.७।९;
७०. ११।१५; २.२७.२५.४; ५१. ५।६।७।
८; ७.२.२१२; ४.७१.३३६; १०९.१८।
२१ ३।३।६ २.१.१. २१।२।२.४ ४।५।
५।६।७।९।१०।१४ ६।६।७।९।१०।१।
२३।२।२.८; ३६६; ३७२; १८. १९।२०;
५१.३९५; ५६.३८९; ६९.४०५; २.३.
४०६; ११.४३४; २.४. २७।२७ ३।२५;
४२२;

वृद्धि (पां. श.) २२; २५; १३; १.१.१.३७
 ८१६१७७२१२१२२२३२३ ५;
 ५.५६६; २७; २२२२२३२२२३
 १११३६७८११११११२१२१२१२१२३
 २२२३२२२२२२२२ १३३५५८११८
 २३; २६; ४७. ६६७८
 ; ५.५६६; ४७. ६६७८
 १५७.१२०; १२६; ५८.१५३; ६०.१५८
 १५२३; ६२.१६५; ७०.१२१; ७३.
 १८९; २.११.११८; १८.२३०; ४.२.
 १५१५१६१२१२२२ १३१३१२२
 १७७; ३१०;
 २.४.७०.४१२; ८१.४१६;
 ३.१.२१. १११५१६७८१११११०
 १०११०; ३०. १३१२१११ ३५५११५;
 ४४.५३; १०९. २३; ४.८२.१२३;
 ४.१.१.११०; ७८. १२१३१२
 २५३; ४७. ८१२२०; १५०.२६३; ३.
 १२७.३१९; ४.३०.३३३;
 ५.१.४७.३५१;
 ६.१.१३; २२; ८५. ६३; ६३; ८९.
 ३० १११३५६६८१०११२१५१२१
 २१; ९०. २२३; ९१. १११३
 ; २४ २५८८; १५.७६; १०८. २२२२
 ३३३७८; १२८. १० १११२१२१२५
 १०५. २५५; ३.४२. २३५५७८
 ११२.१७५; ४.१९.१२५; ४६. १२१२
 ४७.२००; ४८.२००; २०१; ६२.२०६;
 ७२. २१२१२३२२२५ ११११११३
 ७२१.२१९; १३२.२२३;
 ७.१.१६.२७५; २.१. २५५७८८
 १०१५; ३.२७९; १७८८८११११०८

१७१७११८११८११८१२१२१२३ ५.
 १०१२१७३१५११६११८११८
 २२१; ७३.३५२; १०७.३१३; ११५.
 २२३३१०१११२१३
 ४५१११३११६; ३.१. १३१२१२२०
 ३. १२१५१६१७११८ ५६६६;
 १६१७७२१ ३२१; २८.३२२; ३१. ११०११०
 ८५. ३३५; ८६. १५१८; ४.१.३४४;
 १३१२१२१ १५११५ १७१७१८१११
 २१; १०.३४७; ३४७; ९३.३६०
 १०११११११२१३१२
 ८.२.४२. १२१२१५ १७ १८१११
 २०२२२२ ११५; ३.४१. १०११०
 १.४५२.

वृद्धि (पां.श.) १.१.१.५१; ३.२३; ७. २१२५;
 १५. ७१२१; ५६. ११२०
 १८९; ४.१०८. १३१५; २.१.४.३३८;
 ३.४६.४६३; ४.४३.४८५; ४.१.१४.
 २०६; ४८.२१३; २२०; ५.१.११९.३६६;
 ६.१.५.१०; १०२.७३; ३.४६.३६५;
 ४.२२.११२; ८.३.८२. २१२३

वृद्धि (पां. श.) २३; १.१.३. ३१८; ४६;
 ४८; ४.५६२६ १५१७७१७७
 २०२३; ५३; ५.५३; ११११९
 २०; ५०.१२५; १२५; ५५; ६०
 १३५; ५७.११९; ६०.१६३; २.११०
 १९८; ३.१०.२६९; २२.२८०; २४.
 २८०; ४.२.३०६; २.२.३४.४३७; ६.१.
 १२. २०२२२३२२ १; ७७.५३; ८७.
 २५; ९१.७५; ७३; ४.२२. २३२३;
 ६६; ९१.७५; ७३; ४.२२. २३२३;

१११२२; १४८. १०१०११२१६११९;
७.१.१०२. २७६.

°वृद्धि° (पा. श.) १.१.५०.१२३; ३.११.
२७६; ४.२.३०६; ३०६; ६.१.११.७३;
४.४८.२००; ७.१.१६.२७५; २.३.२००;
४.१.३२५.

वृद्धिकर्मन् ५.१.५९.३५६.
वृद्धिक्रिया ३.२.१२६. २१२२.
वृद्धिग्रहण १.१.३. ३।३।१।६ १४।१४।१५।
२१।२४; १५; ११; ७३.१८९; ७४.
१७
१९०.

वृद्धिग्रहणसामर्थ्य १.१.३.४३.
वृद्धिनिमित्त १.१.१. २०।२१।२१।२१।२२।२२
४.१.९३.२२२; ६.३.४२.१५७; ७.३.
२८.३३५ १२।१६।१७।१७।
१८।१८।१९।१९।२०।२०।२२।२२ १।१.
१०७.

वृद्धिनिमित्तस्य° (पा. सू.) १.१.१.३७; ४.
१.९३.२२२; १४७.२६३; १५०.२६९;
३.१२७.३२०.

वृद्धिप्रतिषेध ३.१.३०. २१।२४ १६।१७
२.५.२८१; ३७.२१४.

°वृद्धिप्रतिषेध १.१.५६.१३६; ३.१०.२६९;
३.१.१३.२३; २७.३७.

°वृद्धिप्रतिषेधार्थ १.१.५३.१३१; ३.१.१३.
२३; २७.३७.

वृद्धिप्रसङ्ग १.४.२.३१३.

°वृद्धिप्रसङ्ग १.१.५०.१२१; १२४.

वृद्धिवलीयस्त्व ६.१.९३.७३.

वृद्धिबाधनार्थ ६.१.४५.१७.

°वृद्धिबाध्य ६.१.७७.५३.

वृद्धिभूत ८.३.४१.४३.

वृद्धिमत् १.३.९.२६६; ६.२.१०५.१३३.

वृद्धिमद्भिधि १.१.७२.१२६.

वृद्धियुक्त १.१.१.४०.

वृद्धियुक्ता १.१.१.४०.

वृद्धिरादैव (पा. सू.) २३; १.१.३.४४.

वृद्धिरादैव अदेह गुणः (न्या.) १.१.३.
४४.

वृद्धिरेचि (पा. सू.) २३; ६.१.८९.६३.

वृद्धिर्यस्याचामादिस्तद्वृद्धम् (पा. सू.) १.
१.७३.१८९; ७४. १५।१६.

वृद्धिवत् ४.१.९०.२३३.

वृद्धिविधान ७.२.३. ११।२३।२३। २।२
२७९; २८०.

वृद्धिविधि १.१.३.२७; ४.६०.३२२; ६.१.
१३.२२; ८५.६३; ७.२.११४.३१३.

°वृद्धिविधि ६.१.१२.१८; ९१.७१.

°वृद्धिविशेषण १.१.४. ५।७।११
५।१.

वृद्धिविषय ३.१.२६.३६; ७.२.५.२८१; १०.
२६३.

°वृद्धिविषय ६.४.१४८.२२७.

वृद्धिशब्द १.१.१. ८।१।१९ २।१७।१९।२०
३९; २।७; ८.२.४२.४०७.

वृद्धिशास्त्र ८.२.४२.४०७.

°वृद्धिसंज्ञक १.१.५०. १४।१६।२२; ६.४.
१२१.२१९; ८.२.४२.४०६.

वृद्धिसंज्ञा १.१.३. ५।११ ४५.११२.

°वृद्धिसंज्ञा २.१.४.३७८; ६.१.५.११; ८.३.
५८.४३९; ४.२.४५३.

वृद्धिस्वर (पा. श.) १.४.२.३१३.

वृद्धोक्ष ५.४.७७.४३०.

वृद्धो यूना° (पा. सू.) १.२.६८.२१७.

वृध्यभाष २.४.७०.४१४.

वृध्यर्थ १२११३; ३.१.३०.३३; ४.८२.१८३
१०; ४.१.९८.११४१८१२०; १४७.
२६०; १५०.२६१; ३.१.२७.३११; ३.४.
७४.१२०२; ८.४.१.१६१७
४५२.

वृध्यादि १.१.१.२६१७; ३२; १०.

वृध् (धा.)

वर्धते १.२.६४.२६६; ३.१.१४१७
२५८;

३.२.१२६.६१२१२२; ४.१.३.१६८;

२.१०.२.१३; ८.२.१०६.४५१.

वर्धन्ते ५.४.३६.४३५.

वर्धते १.१.५१.१२२; १२३; २.५.
१०१५.

वर्धिष्यन्ते ७.२.५९.२१७.

वर्धताम् २.२.२४.११७.

वर्धन्ताम् २.४.३.४३३.

वर्धन्तु (वै. शा.) ६.४.५२.२०३.

वर्धयन्तु ६.४.५२.२०३.

अवीवृधन् ३.३.३६.१४८; ८.२.३२.
४०२.

वृधि (पा. शा.) १.१.१.३१५.

वृधि° (पा. शा.) ६.४.५२.१११.

वृधुषिभाव ४.४.३०.३३३.

वृन्द ५.२.१२२.३११.

वृन्दारक ५.२.१२२.३११; ८.२.८.३१३.

वृन्दारक ७.३.४५.३२६.

वृन्दारकनागकुञ्जैः पूज्यमानम् (पा. सू.)

२.१.६९.४०३.

वृन्नाशुवालि २.१.६९.४०३.

वृन्दारका ७.३.४५.३२६.

वृन्दारिका ६.३.३४.१२१३; १८१२०२६;
१५२; ४२. ७८११०१२१३; ७.३.
४५.३२६.

वृश्वत् २.१.२.१०३५; ३७२.

वृश्वति (पा. शा.) ६.१.१७.२५.

वृश्वति° (पा. शा.) ६.१.१७.२५.

वृश्विक (मा.) १.४.३०.३२६; ८.३.५६.
४३२.

वृष् (धा.)

वर्षति ३३.

वृषयति ७.१.५१.२५५.

वृष (पशु.) ४.१.१२०.११०१२०.

वृष (मा. वि.) ४.१.१५५.२६३; ५.१.७.
३३६.

वृष (मा. वि.) ४.१.१५५.२६३; ७.१.
५१.२५८.

वृषण १.४.१८.३२३.

वृषणश्वस्थ (वै. शा.) १.४.१८.१३१२०.

वृषणसु १.४.१८.३२३.

वृषम् ५.१.७.३३६.

वृषणशब्द ५.१.७.३३६.

वृषभ (पशु.) १६१२०; १.१.४.५१; ५३;
५.५३; ३.२१.२०; ३.१.६६.६५; ६.
१.८.१२; १४२.६३; ४.८७.२११; १२८.
२२०.

वृषल १.१.५०.१२१; २.७३.२५२; ३.
२८.२८२; २.२.८.४१३; ११.४१३;
११५१११; १४.४१५; ३.२.३१६; १६०.

४५०; ३६. ११२११५; ५४.४६५; ६९.
४७०; ३.१.१०७.८४; २.१२७.१३०; ६.
१.७९.५३; १५८.१०१; ६.२.८३.४१६.

वृषलकुल १.१.७.५९; २.४७.२०२२; ६.३.
६१.१६४; ७.१.९६.२७६.

वृषलरूप ५.३.६६.२१९.

वृषलादि ५.३.६६.४१९.

वृषली (जा.) १.३.५५.२८४; २.३.६९.
४६९; ३.२.५२. ७।८।१०।११ ; ६.२.११.
१२१.

वृषशब्द ५.१.७. ७।८।११.

वृषस्याति ७.१.५१.२५८.

वृषा ३.२.१७१.१३५.

वृषि (पा. श.) १.४.८४.३२७.

वृषिण (मा. वि.) ४.१.११४.२५७.

वृष २.२.२४.४२५; ४.३३.४८२; ८३.४११;
३.३.१३३.१५९; १६०; ४.३२.१७५; ६.
४.२२.१९२; ८.१.५ ३६६; ३६७.

वृषि १.३.१.२५६; ६.१.९.१३; ४५. ११।१३।
१८

वृषिण (मा. वि.) ४.६.११४.२५७.

वृषण्यण (पा. श.) ४.१.११४.२५७.

वृष्य ५.१.७. ८।१५.
३३९.

वृह (धा.)

निवृह्यते १.१.४.५२; ६.४.२४.१९५.

वृहि (पा. श.) ७.२.२१.२८८.

वृता वा (पा. सू.) १.१.६९.१७७.

वे (धा.)

वयन्ति ३.३.१२१.१५५.

ववतुः ६.१.३९.३३३.

ववुः ६.१.३९.३३३.

ऊवतुः ६.१.३९. १३३।२१.

ऊवुः ६.१.३९.३३३.

ऊवुः ६.१.३९.३३३.

ऊवतुः ६.१.३९.३३३.

वय १.१.४.११२; ३.१२.२७५; २.

१.५१.३९४; ३.२.१०२.११३; ६.१.१६.
८।८।१२।१२।१३।१३।१५।१६।१७।१८

२०।२३ ; २३.

औचत १.१.५. ८।११.

उपोचते १.१.५. ७।११.

वेः (न्या.) ६.१.६५. ६।७.

वेग्रहण ६.१.१६. ८।१६।१८.

वेज् १.४.२.३०८; २.४.५६.४८२; ६.१.३९.

३३; ४५.३६; १०।१३ ; ४५.३६; ८६.
६६.

वेदन्त ७.२.४४.२९५.

वेणिकान्त ३.२.१०२.११५.

वेणु ६.१.२१५.११२.

वेणु ६.१.२१५.११२.

वेतन ३.१.२६.३६.

वेतस्वत् १.१.५८.१५१; १५२; ६.१.२२२.
११९.

वेत्ति (पा. श.) ८.२.५८.४११.

वेत्तोर्विभाषा (पा. सू.) ७.१.१०.२११.

वेद (मं.) १५।१५।१६।१९ ८।१९ ८।१४.
; ५ ; ;
२१।२२ २ १४ ८।१४ १८ ३३
; १०; १५; १६; २०; २३;

१.१.१.३३८; ४८.११७; ५०.२१२२;
१२१; ५६.१३७; ६.१.८४.३७; ३.२६.
११२.

वेद (मं.) ६.३.२०.१११.

वेद (मं.) ३.१.२५.३३३.

वेदना ३.१.१८. १३।१३ ; ३.१०७.१५४.

वेदनामात्र ३.१.२७.३८.

वेदशास्त्र २२।२।२३।२४
 वेदाध्याय ३.१.१३२.९१; २.१.९६.
 वेदाध्याय ३.१.१३२.९१.
 वेदाध्यायादि (ग.) ३.२.१.९६.
 वेदि (स्थ.) ३.४.३७.१७६.
 वेदिका १.१.२६.२३.
 वेदितव्य १; ३६; ८.२.१.३३५.
 वेदितु ४.२.६६. ११।१६; २३६.
 वेदितृग्रहणं ४.२.४५.२३०; ६६. १६।१८।
 २०.
 वेदी ६।५.
 वेधस् ८.२.१०७.४२२.
 वेन ६.४.७४.२०९.
 वेपि (पा. शा.) ८.४.३२.४६९.
 वेप्रतिषेध ६.१.१६.२४.
 वेमन् ४.१.१.१६१.
 वेमन्य ४.३.२४.३०६; ६.४.१३५.२२२.
 बेल्ला ६.३.३५.१५२.
 बेनी (भा.)
 बेनीनि ६.१.६.११.
 बेवते ६.१.६.११.
 आवेवयति ७.४.२. ११।१३
 आवेव्ये १.१.५७.१३२.
 वेघी (घा.) १.१.६. २४।२४
 वेवीङ् (भा.) ७.२.१०.२३५.
 वेधीन्यर्थम् (अ.) ६.१.६.११.
 वेश १.३.१०.२७०.
 वेष्मन् (स्थ. वा.) १.१.४९.११९; २.१.१.
 ३५९; ८.३.३७.४३१.
 वै (अ.) ४.२.६. १३; २३।२५; १८; १.१.६.
 ५६; २३.८२; २७.२६; ३८.९६; ४४.
 म. भा. शा. को. १२६

१०७; ६.१.१५९; १६०; ६५.१७०; २.
 ४१.२१३; ४५.२३८; ७१.२५०; ३.१.
 २५६; ९.२६३; १२.२७४; २७६; ४.२१.
 ३५६; २३. ६।११
 ३२६;
 २.१.३६.३३५; ५६.३३६; ६९.४३६;
 २.३.४०८; ८.४१३; ११.४३६; २४.
 ४२६; २६.४३६; ३.१.४३१; ४.६२.
 ४६०;
 ३.१.२. ३।६; ७.१५; ३०.३३६; ३३.
 ४३; ४३.५०; ६७.५२; १०५.२३; १०७.
 ८५; १३१.९०; २.८.१.१३; ११५.५६।
 २०; १२२.१२२; १२४.१२५; ३.१५.
 १२३;
 ४.१.६०.२२५; ९३.२५०; ९८.२५६;
 ११२. ११२।१६; ३.८.३१३; ४.१४०.
 ३३५;
 ५.१.२३.३५७; ५९.३५६; ११८.
 ३६५; ११९.३६६; २.४.३८४; ७३.
 ३३३; ९.४.३१२; ९५.३३६; ३.५.४०३;
 ५५. ५।७।११।१२; ४१.४; ६०.४३३; ९५.
 ४२२; ४.७.४३१; ८.४३२; ३०.४३६;
 ६.१.९.१९; १२.१६; ४५.१४; ५०.
 ३६; ६७.४५; ६९.४६; ७७.५२; ८३.
 ५५; ८.४६६; ८५.६५; ९.१.१७।११।
 १२।१५; १३५.९३; १५४.९६; १६२.१०३;
 ३.१०.१४५; १.१.१३६; २५.१३६; १३६;
 ६६.१६५; ७३.१६६; ४.१९.१३५; २२.
 १३०; १६५; ८२.२११; १०१. १६।२०;
 १०.४.२१५; १७०. ११।१२
 २३३;
 ७.१.१.२३६; ३.२३२; ७३.२६६; ७८.
 २६५; २.३.२७२; २६.२८९; ३५.२१५;

६२.२२२, २२९, १०७.३१९; ३.५०.३२८;
 ६१.३३२;
 ८.१.१.३६२; ३०.३६५; २.४८.४०८
 १७; १०८.४२२; ४.१७.४५९; ३२.४६२.

वैकृत ५.४.४६.४३५.

°वैकृत° ५.४.३६.४३५.

वैक्ष्याणि १.४.२.३०६; ३.१७; ३.२.१२४.
 १२७; ४.१.८२ २३१.

वैजवापि २.४.८१.४१६.

वैदर्भ १.४.१.२९६; ४.१.९५.२५२.

वैदिक ३१; ५; ८; २०; १.१.५६.१३७;
 ६.१.८४.५७.

°वैदिक २६.

वैदेह १.४.१.२९६; ४.१.९५.२५२; १६८.
 २६९.

वैद्यक २३.

वैधवेय १.३.१२.२२७; १७.२६६; ५.३.६०.
 ४१८; ६.१.४.१; ७.३.५०.३२८.

वैत्र १.४.१.२९९.

वैपादिक ५.२.१०३.३१७.

वैपुल्यवाचिन् १.४.२१.३२२.

वैभक्त ६.१.८५.६०.

वैभाजिन् ४.४.४९.३३२.

वैभीतक ५.१.२.३३८.

वैमन ६.४.१३५.२२१.

वैमात्रेय ४.१.१२०.२५८.

वैयाकरण १६; २७; २१८; १.१.३.
 ४८; २७.८७; ३८.१४१४; ५७.
 १६६; २.६४.२२२; ४.२.३१०; २.१.
 ५३.३१७; २.२९.४३०; ३.१८.४५२;
 ४.५६.१८८; २.२.११५.१२०;

३.१.१३८; ४.१.३.१२५; ३.८४.३१३;
 ५.३.४७.४११; ६.१.१२७.२२; ३.८.
 १४३; १०९.१७५; ७.६.३.३१८; ८.१.
 ७४.३२४.

वैयाकरणखसूचि २.१.५३.३१७.

वैयाकरणपाश ५.३.४७.४११.

वैयाकरणशब्द ५.३.४७.४११.

वैयाकरणहस्तिन् ६.२.५२.१३०.

वैयाकरणाख्या ६.३.८. १३१११११५
१४३

वैयाकरणी ६.३.८. १३१३१५१५
१४३

वैयाम्रपद्य १.१.५७. १११८.
१४२.

वैयात ५.४.३६.४३५.

°वैयात° ५.४.३६.४३५.

वैयात्य ७.२.१९. १५१५
२८७.

वैयासकी ४.१.९७.२५३.

वैर ४.३.१२५.३१६.

वैरूप्य १.१.५०.१२२; ७२.१८२; २.६४.
 २२४.

वैरूप्य° १.२.६४.२१३.

वैरूप्यविग्रह १.२.६४.२१३.

वैलेपिक ६.३.३७.१५६.

वैवाधिक ४.४.१७.३२९.

वैवस्वत २.२.२९.४३१.

वैशंपायनान्तेवासिन् ४.३.१०४.३१६.
१४५

वैशस्त्र ४.४.४९.३३२.

वैश्य १८; २.२.६.४११; ५.१.११५.३६३.

वैश्रवण ३.१.१३२.९१; ५.२.१२९.४००.

वैश्वामित्र ४.१.११४.२५६; २५७.

वैषम्य ३६; १.२.२७.२०२; ३.१०. ७११०
२६८

१३१५१६१ १७ ; ४-१०१-३५०; २-४-
८५-५००.

वैषयिक ४-२-९२-२९१; ५-२-४५-३६१; ६-१-
७२-५१.

वैष्णवसेन्य((मा. वि.) ४-१-११४-२५७.

वैस्पष्ट्य ३-३-६६-४१९.

वैहती १-१-६२-१६०.

वैहीनरी ७-३-१-३१७.

वोढा ४-४-७६-१६१२०१२१ ; ८२-३३४.

वोताप्योः (पा. सू.) ३-३-१११-१६३.

वौषट् (अ.) १-४-६२-१३.

व्यक्त १-१-२७-१३१५
८६; ५७-१२५; ६५-१७१;
३-१-२५६; ४-१-२८३; ४-११०-३५८;
२-१-१-२३६; २-१-१-१७; ४-७७-
११५; ३-१-२६-३२; ७-४-६७-३५६; ८-
१-५१-३७७; २-४-१-३०८.

व्यक्तवाच् १-३-४८-२११११५६११०१११

व्यक्तवाचां (पा. सू.) १-१-४४-१३१४४.

व्यक्ताभिधान २-१-१-१३१२१.

व्यक्ति १-१-५७-१२५; २-५२-२३६.

व्यक्तित्वचन १-२-५१-२२६; २२७.

व्यचि (पा. श.) ६-१-१७-२७.

व्यञ्जन (पा. श.) २३१२६; १-१-३-३११११३१

१५२२२२५ २१ ; ५०-१२३; ५१-१२६
१९ ; ५७-१२५; ७३, १८१२१ ; २-
३०-१५१८११९१ १९१ २११२२२३२४
२५ ; २-१-३५-३६६; ३-२-१०१-११७;
६-१-२-१२१५१११ ; ३-१-२ ; १३१-
१७ १९१२०१२१२३ ६१९११५
११ ; २२३-११९ ; १२० ;
४-१६-१२५; ७-१-७३-२६५; ८-२-४-
३८९; ४८-२०८; ४०९.

व्यञ्जनदोष १३.

व्यञ्जननिवृत्त्यर्थ १-१-३-३११११ ; ३२.

व्यञ्जनपर ६-४-२२-१६२; ७-१-७२-२६३;
२६५.

व्यञ्जनयती ३-१-२६-३३.

व्यञ्जनव्यतिक्रम १-१-५०-१२१८.

व्यञ्जनादि ५-३-५८-१२१७११९ ; ६-१-२२३-
८१०१२०१२१ १२० ; ७-१-७३-२६५.

व्यञ्जनाद्यर्थ ७-२-११५-३१८.

व्यञ्जान्त १-१-२९-११०; २-४-४३-४२५; ४-
१-१-१९१ २१ ; ६-१-२२३-११९;
८१११२०१२१ १२० ; ४-५६-२०३, ८-२-८२-
४१५.

व्यतिकर १-४-२१-३६२; २-२-२४-४२३; ३-१-
४२६; ४-२-४७३; ३-३-११-११५; ४-२-
१६९; ६-२-३-१११२.

व्यतिपाक ३-३-३-१२६.

व्यतिपाकार्थ ३-३-२०-१२६; ४३-१२६.

व्यतिप्रस्रवित् ७-२-३६-१९१९.

व्यतिरिक्त २-३-४६-१११; ५०-४६४; ३-१-२६-
४५५५८१२११५२० ३२ ; ८-३-६५-४२३.

व्यतिरेक १८; १-२-४५-२०२०; ३-१-१३११३
५-२-९४-३१२.

व्यतिरेक १-२-४५-२३०; ३-१-२५५; ५-१-
२२-३२६.

व्यतिरेच्य १६.

व्यतिषक्त २-१-१-३६५.

व्यतिषङ्ग २-१-१-३६६.

व्यतिहार १-३-१४-२७८.

व्यतिहारग्रहण ३-४-१९-१७१.

व्यतिहारविषय ३-४-१९-१७१.

व्यतीक्षा ३.३.४३.१२९.

व्यतीक्षादि ३.३.२०.१२६; ४३.१२९.

व्यतीहा ३.३.४३.१२९.

व्यत्यय १.१.६.५६; ४.९. ६।७।८।९
३१५; ३.१.८६.
१७।१९।१९।२१।२२ ; ८५.६६; १२३.

१७; २.१.९६; ६.१.४५.३६; २.१९९.
१२०.

व्यथ (धा.)

व्यथने ३.१.११४.२६.

विव्यथे ६.१.३७.३२.

व्यथो लिटि (पा. सू.) ६.१.३७.३२.

व्यथ् (धा.)

विध्यति १.४.१. १३।१४।१५।२० ;

३०३; ४.२.३३१; ३.३.७. ११।११
८३. १।११।११।१३।१३.

विव्याध ६.१.१७.२६.

विव्यधिय ६.१.१७.२६.

आविध्यान्ति ३.३.५८.१५०.

व्याधि (पा. शा.) ३.३.५८. २२।२३
१५०; ६.१.१३.
२९.

व्याधि० (पा. शा.) ३.३.५८.१५०; ६.१.७७.
१३; ७.२.१०.२८५.

व्याधिकरण २.१.६७.४०२; २.२.४.४२३; ३.
१.८.३६.

व्याधिकरणत्व २.१.५५.३६७.

व्यन्वचन ४.१.१४५.३६३.

व्यपकर्षविज्ञान ७.४.६१. १३।१३.

व्यपदिष्ट १.३.९.२६६; ४.२. १३।१५।१९
३०५ ; ६.
४.२२.१९९.

व्यपदेश (पा. शा.) १.१.९. २१।२२
६१ ; २.१.
७७; ५१.१२६; ५७.१२८; ७६.१६९; २.

४५.२१७; ४.१३.३१५; ४.१.१६२.
२६५.

व्यपदेशवत् ४.१.१६२.२६५.

व्यपदेशिवत् १.१.२१.७६; ३।७; ६.१.१.
९।१५.

व्यपदेशिवद्भाव (पा. शा.) १२; १.१.९.२२;
२४; ७७; ५१. १४।१५
७२; २२.१८५।२३;
२।५; २.४८. १९।१९; ३.१.७.३६; ३.

१११.११९; ४.८२. १७।१८; ४.१.६.
१।२।७।८; ६.१.१. १५।१९।१९ ; ४५.

१।१० ; १२३. ३।१।१।१० ; १८६.६।७
३४ ; ४.१०६.२१५; ८.२.३२.४०४; ३.५९.

१९।२३।२४
४०.

व्यपदेशिवद्भवन ६.१.१.१९ ; ३; ८.३.५९.
४२०.

व्यपदेश्य १.२.४९.२२५; ६८.२१६; ३.१.७.
१२; ६.१.५.१०; ७.४.८३.३५४.

व्यपदेश्यम् (अ.) १.१.५७.१२६.

व्यपवर्ग १२।१२
२५ ; १.२.६.४.२१२; ५.१.११९.
३६६; ६.१.६९.४८; ७.१.८०.२६२; २.

३६. १०।११
२६२; ३.४.४. १६।१७
३२४; ८.२.१९.
१०।११
३६९.

व्यपवर्गाभाव १.३.३.२६२; ४.२.३१०; ३.१.
१२२.८७; ६.१.५. ३।९।१० ; ६९.१८; ७.

१.८०.२६९; २.३६.२९२; ५८.२१७; ३.
४.३.२१५; ४.२३.३१२; ८.२.१९.३९९.

व्यपवृक्त १।११
२५ ; ६।७
२६; २.१.२.४.३५४; ८.४.
१. ११।१२
४५२.

व्यपश्चित्य (अ.) ५.२.४८.३८३.

व्यपेक्षा २.१.१. १।११।१४ ; १०।१५।२५ ४।७।
३५९ ; ३६५ ; ३६६

११० ; २१.६९. ६।७।८।९
२५।२५।२५ ; ४३६.

व्यपेतत्व ८.४.२.४३.

व्यपेतार्थ ७.४.६७. २१।२१
३५५.

व्यभिचारार्थ २.४.१२.४७७.

व्यर्थ १.२.६४.२४५.

व्यलोपवचन २६.

व्यवकृष्टि ३.१.९.७८.

व्यवच्छिन्न २.१.१.३६५ ; ३.३.८३.३६५ ; ६.

४.२.१८१ ; ७.१.७८.२६९ ; ८.२.५६.
११७ ; ३.३.४.३०.

व्यवधान १.१.५१. १६२० ; ५७.१४५ ; २.४.

१९४ ; २.१.१.३६२ ; ४.६२. २३।२४।२४ ;
३.१.३०. ६।७।९।१० ; ९३. १६।१६।१७

४.१.३.१६७ ; ७.८.२३२ ; ६.१.१.२ ; ३ ;
५.१. १३।१३।२।२।३।२४ ; १२.१२।

१२ ; १३. १७।१८ ; ३७. २१।२१।२२ ; ४५.
३६ ; १५.९.१०१ ; १६.७.१०६ ; १९२.

१११ ; ३.५०. १४।१५।१६ ; ७.१.७३.
२६७ ; २.३.२८१ ; १०. १२।१२

२८६ ; २१० ; ३.४. ६।७।९२ ; ५.४.३३० ;
४.१.३.१६ ; ११।११ ; ९३. १६।८

४.३८९ ; १९.३९० ; ३९९.

व्यवधायक १.१.७. १६।१६।१८।१९।२४

व्यवधायिका ४.१.५०.२२९.

व्यवसाय ३.३.१३३.१६०.

व्यवसित १.३.३. १०।१५

व्यवसितपाठ १.३.९. ११।१२।१४

व्यवसितान्त्य १.३.३. १६१.

व्यवसितान्त्यत्व १.३.३.२६१.

व्यवसेय १.३.९.२६६ ; २.४.८३.४६८.

व्यवस्था (पा. श.) १.१.२७.३७ ; २९.३।४

४ ; ३.४.९३ ; ५०. १२२ ; ५१.१२६ ; १२८

२५ २१।२२ १४।१५ ; ६७.१७४ ;
१२९ ; ५७. १४५ ; ६७.१७४ ;

२.२७. १२।२४।२६ ; ६.४.२४६ ; ३.१.
२४।२४।२८।२८ ; २५९ ; १०.२६९ ; ६०.

२८७ ; ४.२.३०६ ; २.२.२४.४२३ ; २८.
४५९ ; ३.१.४.१९ ; ४.८.५. १२।२६ ; ३.१.

११.७४ ; ३.१३२.१५९ ; ४.१.३.१९८ ;
५.३.२८.४०६ ; ६.१.१०२.७८३ ; १३५.

१८ ; ४.४.२.१९६ ; ७.३.१२.३३६ ; ८.३.
१५. १८।१८

व्यवस्थाकारिन् ३.१.९.७८.

व्यवस्थान ६.४.४२.१९८.

व्यवस्थापन ८.२.४८.४०९.

व्यवस्थार्थ ५.१.११९.३६६ ; ६.४.४२.१९७
२४ १५ ; १९८ ; ७.३.९२. १५।१७

व्यवस्थाशब्द २.२.२८.४२९ ; ५.३.२८.४०६
१५

व्यवस्थितविभाषा २.४.५६.४२८ ; ३.२.
१२.४.१२७ ; ७.१.५६.२६५.

व्यवहार ५.३.६७.४२३ ; ८.१.१.३६२.

व्यवहारकाल १२ ; ९.

व्यवहित १.१.७. १।५।८।९ ; ५७.११७ ; २.३९.
११४ ; ३.६०.२८७ ; ३.१.४०.३८ ; ६.१.
१३५.१३ ; ४.१.०७.२९४ ; ७.१.६८.

२६२ ; ७.८.२६९ ; २.३.२८१ ; ३.४.४.
३२१ ; ५.४.३३० ; ४.१.३.१८ ; ३.१५ ;
९३. १६।२१

व्यवहितत्व २६ ; १.१.५.५२ ; ४७.११६ ; ५१.
१६।१९ ; १२९ ; ५७.१४४ ; ३।३० ; ५८.
१५९ ; ७.३.१८६ ; ३.१.३. १७।२० ; २७५ ;

६०.२२५; २.४.६२.४१०; ३.१.३. १३;
 ५.११; ३०.३१; ११. ७७।१०।११।२२;
 ४.१.५०.२२१; ७८.२३२; १४७.२६०
 १५।१७ ; ५.२.५२.३६५; ६.१.५. १५;
 १२ १०; १२.११; १३. ११।१६; ३२.३२; ६१.
 १६; ७०.१३; १६७.१०६; १८६. ११२;
 १९२.११३; ४.४६. १९९; १३०.२२१;
 २२२; ७.१.५०.२५८; ६८. १७।२०; ७७.
 २६८; २.३.२६१; १०.२६५; २७.२३५;
 ८२. ५।१०; ३.४.३२५; ५४.३२९; ४.
 १.३।१०; १३.३६०; ८.२.४.३६९; १६.
 ३६८; १९.३९६; ४.१.४५२.

व्यवहितानिवृत्त्यर्थ ३.१.४०.३२२.

व्यवहिताश्च (पा. सू.) १.४.८०.३३५.

व्यवाय १८; ८।११० ; १.१.७.५८; ५९; ९.
 १८।२० ; ४.२३.३२६; ३.१.९१.७६;
 ७१; ८.३.५८. १।११ ; ४.१. १३।१३।
 १४ ; २. २।३।३।५।६।७।१६ ; ३८.
 ४।५
 ४६३.

व्यवायशब्द ८.३.५८.४३६.

व्यवायसमुदाय ८.४.२. १०।११।१२.

व्यवेत २.२.१८.४१६.

व्यसन ३.१.१२.२३; २७.

व्याकरण १५।१८।१९।२०।२१।२२ १।१३।
 १७ १।११।१३।२२ ८।२०।२४ ४।५।
 ७।१०।११ १।५।१७।१७।१८।२०।२६।
 २६ २।१६।१७।२२ १.१.१.१०;
 १०; २२.७६; २३.८९; ४४.१०२;
 ४९.११८; ६८.१७५; १७६; २.३२.
 २०८; ४.१.२९६; २३.३३३; २.१.१.

३५९; ३७१; ५३.३९७; ३.३६.४५९;
 ३.१.२६. १०।१०।१२ ; ३.१.१३६; ४.३.
 ६६.३१२; ५.३.४७.४११; ६.१.८४.
 १३।१७।१९ ५६ ; ५७; ३.८. १३।१५
 १८४; ८.१.१.३६२.

व्याकरण ३.१.२६.३१.

व्याकरणक ५.३.९५.४२८.

व्याकरणशब्द १७।२०.

व्याख्यातव्यनामन् ४.३.६६. १६।१८।२३।
२३।२४

व्याख्यान २।१२३ ; २।२।२।२६ ; ४.३.६६.
 २।१।२।२।२।५ ७।७ ; ३।२.

व्याख्यान ४.३.६६. १।११; १३।५.३२२.

व्याख्यानतः (अ.) २६; ५; ११; १२;
 ३५; १.१.१.१३; ४९.११६; ३.१.२६६;
 १०.२७९; ११.२७२; २७३; ३.२.५७.
 १०६; ५८.१०६; ७.१.१३.२३६.

व्याख्यानार्थ ४.३.६६. १८।२३.

व्याख्यानी ४.३.६६.३११.

व्याघ्र २.१.५६. २।१।२।२।३।२३ ; ३.१.१३७.
९३.

व्याघ्रपाद् १.१.५७.१२२.

व्याघ्रवत् ५.२.११५. ६।११.

व्याघ्राजिन ४.३.६०.३११.

व्याघ्री ४.१.४८.२१९.

व्याचक्षाण १.१.१.३८; ३.१.२६.३६.

व्याज ८.३.३४.४३३.

व्याडि (मं.) १.२.६४.२३४.

व्याडिय ६.२.३९.१२५.

व्यादाय (अ.) ३.४.२१. १२।१७.

व्याहृत २.३.६७.४६६.

व्याधि १.३.१.२५८; ३.३.१७ १५४.

व्याधि° ३.३.१७.१५४.

व्यापक ५.२.४५.३८१; ६.१.७१.५१.

व्यापरणा ३.३.१६१.१६५.

व्यापार १.३.१.२५४; ११.२४३५; ३.१.८.१९.

व्याप्त १.३.११.२७३; ४.४२.३३२; ८४.३४५१; ४.३.१३२.३२१.

व्याप्तिकर्मन् ६.१.९.१९.

व्यामिश्र ३.१.२६.३६; २.१११.११८.

व्यावक्रोशी १.४.१३.३१८; ३.१.९४.७८; ४.१.४८.१३२४.

व्यावचर्ची ३.३.४३.१४८.

°व्यावचर्च्यर्थ ३.३.२०.१३६.

व्यावचोरी ३.३.४३.१४८.

व्यावचोरी° ३.३.२०.१३६.

व्याश्रय ३.१.४४.५२; ६.४.२२.१९३; ४२.१९३; ८९.२१२; ९३.२१३.

°व्यास (मा. वि.) ४.१.९७.२५३.

°व्यास° (मा. वि.) ४.१.९७.२५३.

व्युदित २.१.१.३७१.

व्युष्टादिभ्योऽण् (पा. सू.) ५.१.९७.३६३.

व्यूढोरस्क २९; १.३.२.२५२.

व्ये (धा.)

संविब्यतुः ८.२.७८.४१३.

संविब्युः ८.२.७८.४१३.

व्येमानम् (वै. शा.) ६.४.१२०.२१९.

व्रज (धा.)

व्रजति २.२.१९.८११७९; ३.१९.४५३; ७०.११७०; ३.३.१०.१२१२;

४५३; ७०.११७०; ३.३.१०.१२१२;

१२.१४३; १३.१९२०; ४.२१.६१८१.

१५.८११७०; १७३; ८.१.१२.३७३.

अनुव्रजति १.४.५६.१५१७.

अनुव्रजेत् १.४.५६.३४०.

व्रज १.४.५१.३३४.

व्रजतिक्रिया (पा. शा.) १.१.७०.१२१.

व्रजयजोषावि क्यप् (पा. सू.) ३.३.१०७.१५४.

°व्राजि (पा. शा.) ७.२.३.५१७९.

°व्राजि° (पा. शा.) ७.३.५६.३३१.

व्रजिक्रिया १.२.४५.२३२; ३.१.१११०१९६; ३.२.१०२.११३; ४.२१.१७३.

व्रजित् ३.४.२१.१७२.

°व्रजिविशेषण ७.२.३.२७९.

व्रज्या २.२.१९.४१७.

व्रण ६.१.६५.१३.

व्रत् १५; १.४.११०.३५७; ५.१.९४.३६०; १५११५; ६.३.८६.१७१९; ७.४.४१.३५०.

व्रतयितुम् (अ.) १५.

व्रतलोप ३.२.८०.१३१९; ६.३.९६.१७१.

व्रश्च (धा.) ६.१.१७.२५.

वमश्च ६.४.१.१७८.

विमश्चिषति ६.१.६५.१३.

वरीवृश्च्यते ७.४.९०.३५९.

व्रश्चन ६.१.६५.१३.

व्रश्चादि (ग.) ६.१.६५.१३१३.

व्रात ५.२.२१.२०१२१.

व्रातकर्मन् ५.२.२१.३७१.

घ्रातच्छफत्रोरस्त्रियाम् (पा. सू.) ४.१.९८.
 २५३.
 घ्रातीन ५.२.२१.३७२.
 घ्रातेन जीवति (पा. सू.) ५.२.२१.३७२.
 ँत्रि° ८.२.७८.४१३.
 ब्रीहि १.१.५६.१३८; २.५८.१४१९; २३०;
 ३.२.२४.१०१; ४.३.१६६.३२७; ५.
 २.९४.१३१३; ६.१.६५.४४; ८.१.
 ४.३६५.

ब्रीहि° ३.२.२४.१०१.
 ब्रीहिकुम्भवापेण ८.४.१३.४५६.
 ब्रीहित्व १.२.५८.२२९.
 ब्रीहियव २.४.१२.२३२२.
 ब्रीहिवपंन १.१.५८.१५५.
 ब्रीहिवाप १.१.४७.११२.
 ब्रीहिवापाणि १.१.४७.११२.
 ब्रीहिवापिणी ४.१.४८.२१९; ८.४.११.४५६.
 ब्रीहिशाल्योर्दक् (पा. सू.) ५.२.४.१३७२.

श

श

शकट

श ६४.१९.१८५; ८३.२९.४३९.
 °श १.१.५.६१.
 °श ७.१.३७.२५१.
 श १.१.५६.१३८; ३.९.२६७; २.४.५४.४८७;
 ३.१.९४.८०; १३७.६।७।८; २.१.१।९।
 १०; ३.१०१.१५३; ४.२.९२.२६१;
 १०४.२१५; ७.१.५९.२६१; ८.४.४०.
 ४६३.
 श १.१.५.५४; ५.२.५१.३८१.
 °श १.१.६१.१६०; ८.२.५८.४१०.
 °श १.१.९.६३.
 शंयु ७.१.१.२३६.
 शंयुवाक २.४.२९.४३९.
 शंवद ३.२.१४.१००.
 शंशर्म शंशामम् (अ.) ३.१.३०.३९; ६.४.९३.
 १३।१३.
 शंशमयति (पा. श.) ३.१.३०.३९; ६.४.९३.
 २१३.
 शंशामं शंशामम् (अ.) ३.१.३०.३९; ६.४.
 १३.१३।१३.
 शंस (धा.)
 शंसति ६.३.२.१४१५.
 शंस्थ ३.२.७७.१०९.
 शंस्था ३.२.७७.१०९.
 शक् (धा.)
 शक्नोति १७ १; १.१.४६.११३; ५७.
 १३९; २.६.४.२४०.
 म. भा. श. को. १२७

शक्ता १.१.७.५५५.
 शक्नुहि १.१.७२.१८३; ६.४.१०६.
 २१५.
 शक्ष्यामि ७; ८.२.८४.४१७.
 शकेम (कै.श.) ३.१.८६.६३.
 अशकः २.२.२९.४३०.
 शक्यते २६; १.१.२७.२५; ४६.११३;
 ५८.१५२; ६८.१७६; २.१.११५; ३.१.
 २५६; २५७; ६०.२८७; ४.२.४.३३७;
 ४९.३३३; २.२.६.४५२; ३.१.४३३; ३.
 १.८७.६३; २.११०.११८; ६.१.६४.
 ८।८; ६५.१७।१७; ३.४.२.१५७; ७.
 १.७८.२६९; २.३५.१६।१७.
 शक्यते १.२.५१.२३७.
 शक्यन्ते ३.२.१०२.११५; १२३.१३३.
 शोक्वि ७.२.८.२८२.
 शोकिम ७.२.८.२८२; १०.२८२.
 शोकिथ ६.४.१२१.१११६; ७.२.६३.
 २१३.
 शक्येत ६.१.८५.१०।१४।१८।२२
 २।१७ ६ ११।१६।१८।२०।२४ ; ६३।
 ६१ ; ६२; ६३ ; ६३ ; ६३।
 ७.
 °शक् ८.२.५८.४१५.
 शक ६.१.९४.२७।३०.
 शकट १.१.१.२३।२३।२४ ; ३.२१.२८०।

४.२४.३२६; २.१.१०.३२०; ६.५.११५
२०; ३.१.८७.६३; ३.१.१३६; १५६.
१११२०; ५.३.५५.१७१७; ६.३.४६.
१६१; ८.१.३०.३७५.

°शकट° ४.४.७६.३३३.

शकटसार्थ ३.२.११५.१२१.

शकटि १.१.३९.२३; ४.१.३००; ३. १०१११
१११२२; १८१८२३; ७.३.११६.३१२;
३४३.

शकटिन् ८.३.२१.४२७; ३२.२३९.

शकटिवन्धु १.४.३.३१२.

शकटी ७.३.११६.३४२; ८.१.३०.३७५.

शकन्धुन्याय ५.२.१०.३७३; ७.१.५४.२५९.

शकन्ध्वादि (ग.) ६.१.९४.३५.

शकश्वन २.४.१०.४७५.

शकल ४.१.१८.२१०; ८.२.५९.४१८.

शकल° ४.२.२.७१.

शकलकण्ठक १.२.३९.२१२; ३.३.१८.१४८;
४.२.१.१७३; ४.१.९२.२३५.

शकलपर्यन्त ४.१.१८.२१५.

शकलशब्द ४.१.१८. ७१११२
२१०.

शकलादि ४.१.१८.२१०.

शकह्रष्ट ६.१.८६. ११६१२०; ९१.७१.

शकव्थ ६.१.१०८.८२; ८४.

शकार १.१.१०. २६१२६; १२१५१६१८१
२०१२०१२१२२१२६; १५; ५७.
१२५; ६५.१६९; १७४; २.४.३२.१८१
२४; ८५.५०१; ३.१.७८.१७ २१२१
८३.६२; ९१. १७१२०; ७३; ४.८२.
५१८१९१३१११४ ५१६१११
१२३; १८४; ६.

१.४५. १७१८
३५; ७.१.२७. २०२१; २५१
१५; ४०. ४५७.
२५७.

शकार° १.१.९.६२.

शकारप्रतिषेध १.१.१०.६१.

शकि (पा. श.) ७.२.१०.२३३.

शकि° (पा. श.) ३.१.८६.६३.

शकि णमुत्कमुलौ (पा. सू.) १.४.५६.३४०.

शकुनि १; २५; १३; ३.२.५३.१०५;
५.१.५८.३५२; ६.१.१५०. १७१७१७१
१८१९; ३.३.४. १५३५; ७.३.४५.
२१२२
३२६.

शकुनिका ३.२.१४.१००.

शकुनिवत् १३.

शकुन्त २.४.१२.४७५.

°शकुन्त° २.४.१२.४७५.

शकृत् १.३.३.२६२.

शकृत्करि ३.२.२४.१०१.

शक्ति ३.२.९.१३.

शक्ति° ३.२.९.१३; ४.४.५९. ११३३२.

शक्तिका १.२.३२. ११०११; ८.२.१०३.४२०
१५१६११६

शक्तिकिटक १.४.१०१. २३५०; २.४.८५.
२३२२
५००.

शक्तिग्रह ३.२.९.१३.

शक्य २१; ११; २५; १११५५१७ १०११४
१३; ३; १५; १३; २३२६१२६ २०; २३२४;
१७; १८; २३२६१२६; २९; २३१३;
३४; २२२५१२७
३५;
१.१.५.५०; २१; ६.५६; ८.६०;
११. १४२०; १२.६९; २०. १३१४;
११. ६६; १२.६९; २०. १३१४;

७५; २१.७७; २३.८३; २५.८९; २७.
 ८६; २९.९३; ३७.९५; ३८.९५; ९६;
 ५९.११५; ५१.१३१५२०; १२८; ५५.
 १३२; ५६.१६९; ६२.१६९; ६३.
 १६६; १६७; ६७.१७५; १७५; ७२.
 १८६; ७३.१८६;
 २.६.१९९; ३१.२०८; ४५.२१८;
 २१८; ५९.२३३; ६०.२३१; ६२.२३१;
 ६५.२३३; २३१२५; २७०; २४५; ६९.
 २४९; ७२.२५१; ७३.२५२;
 ३.१.२५३; १०११; ७.०६५; ११.
 २७१; २७२; २७३; १२.२७६; २७७;
 ६०.२६६; ६२.२७७; ७२.२९२;
 ४.१.२९६; २.३०५; २३.३०६; २५.
 ३२३; २६.३२८; २७.३२९; २८.३२९;
 २९.३२९; ३०.३२९; ३१.३३०; ३७.
 ३३१; ५५.३३९; ६३.३४५; १०८.३५१;
 २.१.१.३६१; ३६५; ३६९; ३७१; १२.
 ३८०; १३.३८०; ३६.३८९; ३९३; ५१.
 ३९६; ५६.३९८; ५८.४००; ६९.४०५;
 २.६.४१८; ८.४१३; १५.४१५;
 १९.४१७; ४१८; २५.४२५; २५.४२८;
 २९.४३०;
 ३.१.४४१; ५.४४५; ३०.४५६; ४६.
 ४६१; ५०.४६३;
 ४.२६.४७९; ६२.४९३; १०१९९;
 ४९३;
 ३.१.२.५; ३.१०१२२१; १५
 १६; ८.१८; १२.२३२५; १९.२७; ३०.
 ३०; ३६.५५; ४३.५०; ५८.५६; ६७.

५८; ५९; ७१.६३; ७८.६९; ८०.६९
 ९१.७३; ९३.७७; ९७.८२;
 २.८०.१०५; १०२.१३१५; ११८.
 २३१२५; १२५.१११२;
 ३.८३.१५१; ११९.१५६; १२७.
 १५७;
 ४.२६.१७५; १७५; ३२.१७५;
 १०३.१८६;
 ४.१.१.१९०; ३.१.२२; २५; १३.
 १५१६१७१२०; १८.२१०; २२.
 २१६; ४८.२१९; ८२.२३७; ८९.
 ३११२; ९२.२५५; ९३.२५७; ९८.
 ११२१; १०८.२५५; १६१.२६५; १६५.
 २६८;
 २.११.२७६; ४५.२८१; ६२.२८५;
 ७०.२८७; ११.२८९; १२.२९८; ९६.
 २९९;
 ३.३.३०३; २५.३०७; १३१.३१२;
 १३२.३२१; १४०.३२३; १५५.
 ३२३;
 ४.२३.३३०;
 ५.१.३.३३८; १६.३४२; ५९.३५६
 २१
 ;
 २.५८.३८५;
 ३.४८.४१२; ६०.४१७; ६८.४२०;
 ७२.४२२; ११८.४२९;
 ४.७.४३१; ७०.४३९; ७६.४४०;
 ६.१.२.२५; ७.१.३.१८.२७; ३७.३११
 ३२; ३९.३३; ६१.४१३; ६५.४२३;
 ७०.४२; ७२.५१; ८९.४२; ९६.७६;
 १०८.८२; ११२.८५; १२७.८९; १३५०.

५१२५; १२; १४५.१३; १५४.११
 १२; १७२.१०७; २२२.१११; २२३.
 १२०;
 २.५०.१२८; १४३.१३६; १७५.
 १३७;
 ३.१४.१२६; ३४. १११२५१२६; १५२;
 १५३; १३१२१; ४३.१५९; ६८.१६७;
 ७४.१६३; १०९.१७१;
 ४.२.१८१; १४.१८४; १९.१८५;
 २२.१८२; २३. २४१२४; ४२.१८७; ४५.
 १४१९६; ४८.२००; ५१.२०२; ५२.
 २०२; १०४.२११; १४२.२२५; १५३.
 २२९; १६१.२३३; १७४.२३५;
 ७.१.१०. ७११०; ११.२२५; १२.
 ११०; २०.२४७; ५६.२६०; ५८.२६९;
 ५९.२६२; ६२.२६२; ७०.२६३; ७४.
 १५१२२; २६८; ९०.२७२;
 २.३.२७९; ८.२८१; २८२; ३५.
 ६११७; ३७.२११; ५९.२९८; ८६.३०५;
 ८९.३०५; ९०.३०५; ११.३०५;
 ३.३१.३२२; ७०.३३३; ८५.३३३;
 १०८.३४०; ११३.३४२; १२०.३४३;
 ४.६७.३५६; ८३.३५७;
 ८.१.३०.३७५; ५५.३७७; ५६.३७८;
 ७०.३८१; ७४.३८६;
 २.६.३८९; ८.३९१; ३८.४०५; ४०.
 ४०५; ४६.४०७; ४०८; ५५.४०९; ५६.
 ४१०;
 ३.१७.४२७; २१.४२८; ३३.४३०;
 ४३.४३५; ५५.४३७; ५९.४३९; ४४०;
 १०८.४४१;

४.१४.४५७.
 शक्या १.२.४९.२२१; ४.१.९०.२२४; ५.१.
 २२. १३१९६; ३.५७.४१६; ६.१.३७.
 ३३; ३३; १६.७६; ७.१.७३.२६३;
 ८.३.६१.४२१.
 शक्यार्थ १.१.५०. १६११७; २.१.१.३७०; ५.
 १.१६.३२२; ६.१.७५. १११२.
 शक १.२.४५.२२०; ३.१.२५१; ४.१.२६६;
 २.१.१.३७६.
 शकरी (छन्द.) १.१.१५.७३; ६.२.१११.
 १३९.
 शंकरा ३.२.१४. ६१०८.
 शङ्खन्य ५.१.२.३३७; ६.१.८०.५५.
 शङ्खपथ ५.१.७७. ३५९.
 शङ्खपथ ५.१.७७. ३५९.
 शङ्खला २.१.१.३६०; ३०. २३१११.
 शङ्खलाखण्ड २.१.१.३६०; ३०. ३८५.
 शङ्ख १.४.९३.३१८; २.२.३४. ४३६८; ७.१.
 २.२८१.
 शङ्ख° २.२.३४. १९३५; २३७.
 शङ्ख° २.२.३४. ४३५; ४३६.
 शङ्करा ३.२.१४. १००.
 शङ्ख° (प्र.) ५.२.३७. ११७८.
 शण ४.१.६४.२२६.
 शण° ४.१.६४.२२६.
 शणफला ४.१.६४.२२६.
 शणसदादश ५.२.४. ३७२.
 शण्ड ७.१.५०. ३२८.
 शण्ड ७.१.२.२८१.

शत (सं.) १३३; १-१-१-३३; ७-५७; २५.
 १५१८; ३९-२०; ५९-११८; ५७.
 १५९; ६५-२३५; २-१-५-३७८; २-
 २५-५२६; २९-५३२; ३-५६-५६९;
 ७०-५७०; ५-१-५९-१११५; १३११५;
 १५१९; ३५५; २१-३५६; २-५५-३८०
 २५ ५५५; १०१३१५१५६
 ; ३८९; ५६-३८९; १५५१५१५६
 ३९५; ६-१-५-१०; १३-७५; ३-५७.
 १६१; ८-३-५८-५३९; ४-२-५५३.

शत° (सं.) ५-१-३५-३५०; २-५५-१६१७७.
 ३८०.

°शत° (सं.) ४-१-६५-२२६.

शतक ५-१-२१-३६.

शतक्रतु ७-३-१०९-३५१.

शतकत्वः (वै. श.) ७-३-१०९-३५१.

शतंधार ६-१-११५-८६.

शतनिष्कधन ५-३-५५-५१५.

शतपुष्पा ४-१-६५-२२६.

शतप्रतिषेध ५-१-२१-३६.

शतभिषज् ४-२-७-२७५.

°शतमान ५-१-९-३५९.

शतरुद्र ४-२-२८-२७६.

शतरुद्रिय ४-२-२८-२७६.

शतरुद्रिय ४-२-२८-२७६.

शतषष्टि ४-२-६०-२८५.

शतसहस्र २-१-६९-५०५; २-२९-५३६; ५-२-
 ५५-१६१७७.
 ३८०.

शताधिक्य ५-२-५५-३८०.

शतापवाद ३-२-८५-११२.

शातिक ५-१-१९-३५३; १५११५; ३६५.

शक्तिं (प्र.) ५-१-५९-३५५.

शतरनुमो नद्यजादिरन्तोदात्तात् (न्या.)
 ८-२-६-३१०.

शतरनुमो नद्यजादी (पा. सू.) १-१-५६-
 १३१.

शतृ (प्र.) १-१-५६-१५७; २-२-११-५१५; ३-
 ६९-३७०; ३-२-१२७-१३०; ४-१-
 ८३-२३५; ७-१-८०-३६९.

शतृ° (प्र.) १-४-१-२२९; ९९-३५६; २-३-
 ५६-२३२; ३-५-४-५१-५२६; ३-२-
 १२०-१२२; १२५-६१०१२५२५; १२७
 ९१११२११५१६२० २५ १५७
 ; १२८; १२९;
 १२७. १३१३१७२२२२५; ३-१३१-१५८
 १५; १५२-१६३; १५६-१६५; ४-६९-
 १८९.

°शतृ (प्र.) २-३-६९-५६३.

शतृस्वर ८-२-६-१५१८; ३११.

शतृय ५-१-१९-३५३; १३११५; ३५५; २१-३६.

शत्रन्त १-१-५६-१६१; ८-२-६-३९०.

शत्रादि ३-३-१३१-१५५.

शत्राद्यर्थ ३-३-१३१-१५५.

शतृय ७-१-३७-२५३.

शद् (धा.)

शयिते १-३-६०-२८५.

शयिते १-३-६०-२८५.

शयिते १-३-६०-२८५.

शिशाल्ति १-३-६२-२३७.

शदन्त १-१-२३-२३२.

°शदन्त १-१-२३-२३२.

शदि (पा. श.) १-३-६०-५६१५५१८१८१८१
 १८१९१९९; ६२-१३१९५.

शदि° (पा. श.) १-३-६२-१८१८१८१८१८१८१
 ११२१३१५११२

शदि° (पा. श.) ७.२.१०.२८५.
शदेः शितः (पा. सू.) १.३.६०. १६१९
२८५; ६२.
११३.

शङ्ग्रहण ५.२.४६.३८९.

शन् ५.२.३७. ३७८.

शंनोदेवीय १.३.२.२६०; ४.११०.३५८.

शप् (प्र.) १.१.२७. २०१२१; ३९.१८८; ६१.
१६०; २.२.३. २०१३१; ४०८; ३.१.
४३९; ३.१.३१. ११०११२१५; ३३. २०१
२५१२६१२६; ४३; ६७. २०१२१ २१२; ५९
१२१२१२०१२०१२३; ८७. ६५; ९३.
७५; २.१५८. १३३; ५.३.७२. ४३३; ६.
१.५.१०. ४५.३५; ५०.१६२; ६.४.४६.
१९८; ११९; ७.१.६. २४४.

शप् (प्र.) ३.१.३३. ३२१.

शप् (प्र.) ३.१.८७. ६७.

शप् (धा.) १.३.२१. २८०.

शपेत १.३.२१. २८०.

शपि° (पा. श.) ७.२.१०. २८५.

शप्यनोर्नित्यम् ३.१.३१. १३३.

शक्कार ६.४.४६. १९९.

शक्ल ६.१.७. १३३.

शक्लगु १.१.५६. १११; २.१.२०. ३८३; ५१.
३९४; ६१. ४०४; २.२.४. ४३५; ४३१; ३.
१. ४३९; ४४१; ५.२.१४. ३९१; ६.१.
९३. ७३; ७.१.९०. २७३.

शक्लग्वम् १.१.५६. १११.

शक्वादि ३.१.३३. १५१६१७१८१२०; ८७. ६७.

शक्वादिवाधन ३.१.३३. ३२१.

शक्वादेश १.१.२७. २६६; २.२.३. ४०७; ३.१.
३३. ३५; ६७. ५९.

शक्वादेश १.२.४. १९३.

शब्द
१२१ २३१६१ ७७७११ १०१०१११
१११२१२१२१२१३२१२१२१ ३
१०११११३१ १३११९१ २१२३२३२४
२०२१ ६१८१२११९१२१२१२३२४.
२५ २३१२१७ ८१०१११११२१
२६२७२९ ११११२१२१ २१२३
२४२५२७२८ ३१७७८१ १०११०
११११११२० २३२३२४२५ ११
४६७८८१७७२२२५ १२२५११
१५२०२०२१२२२३२४२७ २६१०१
१२१२१२१२१२१७७१२३२७ १४
१४२० २० ५८२८ १२३३६ १२
१९; २०; २१; २२; २६;
१.१.१. २६२७ २७२७२८ २१
२१२३; २०. ८१११०; २२. ७९; २३.
७ २१२२ १८ १२१४
८२; २७. २८२२; ३८. ९४; ५५
१५; ४४. १०१; १०२; १०४
१६२१२३ २८१२१३२०. ४६.
२३२४२५ १४१४ १४२१११
२२; ५०. १२३; ५६. १३६; १३७;
५७. १४४; १४५; ६०. २१७१११ २
६२. १५२२; ६७. १७१; १०१३१३
६८. २०२०२१२२२६ १२८
१७९; ७०. १८१; ७२. १८४;
२.१. ५१७; ३०. ६१८१८११०; ४५.
२१२२२५२६२६२७ २२०; ५२.
२१ ३१७१८२५ १
२२८; ६४. २३३; २३४; २३७
१७ १२१५१६२१ १२३७११२१
१८ ११ ४१९ १११११५ ७१.
२४५
२५१;

३.१. १४१४; १४१५१९८१९१९१
 २०१२१ २४१२४; १२ ७१८
 ; २५७; २.२६०; १०.२६८
 १०; ११.२७१; ३.१२.२७६;
 ४.२.३०४; ३.३१३; १३.३१६; २३.
 ३१५ १९१९; ३३७; १०९.३५६
 ३२३; ५२. ३३६; ३३७; १०९.३५६
 ११११२१२; ११०.३५६; २१९२०२३
 ; ११०.३५६; ३५७ ;
 २.१.१.३५९; १६१८२० ७१११
 ३६२; ३६३;
 १६१२५ १०११११८१८२०१२१ १३१
 ; ३६५
 १३११११६; ३७८; २०. १३१२; ३५.
 ३३३ २४; ३८८; ५१.३९३; ५५. १३१५११८
 ३८७; ३८८; ५१.३९३; ५५. १३१५११८
 १८; ६९.४०४;
 २.६.४१०; १५१९; २४. १८२२;
 १८२६; ४३७; २८.४२९; २९.४३६;
 १७१२३ ४३९; १०१२७७
 ४३१; ४३२; ४३३; ४३४;
 ३.१.४३२; ५०.४६६;
 ३.१.१. ५६; ७.१४; ८.१९; ९.२६;
 २२.१३; २६. २०१२११२१ ६७.
 २.७१.११४; ८४. ३३१७१११२
 ५७; ९२. ७५; ९४. ७६;
 २.७१.११४; ८४. ३३१७१११२;
 १०२. १११; ११५.११९; ६६१७
 १२३; १२३;
 ३.३.१३२; ३६.१४८; १३३.१५९;
 ४.१.३.१९५; १९७; १९८; २००; १४.
 २०७; ४८.२१७; ८२. २३२; ८८.
 २२०; ३.१३१.३२७;
 ४.७६.३३३;
 ५.१.७. ३३३; १६.३३३; २८.३३८;
 ५८.३५३; ३५४; १५.३६१; ११५. ३६३
 १७; ११८. २१२; २५१२६१२८
 ; ११८. ३६५; ११९. ३६७
 २८

२.२८.३७६; १४.३२९; ३.५५.५१५
 ६; ४१४; ७४.४२४;
 ६.१.५०.३११; ७२. ५११; ८४. १३१४
 १५; १०३.८१;
 २.११.१२४; १३९.१३३; १३६;
 ३.३४. १५२; १०९. १०१२११४;
 ४.१४.१२४; ६२. २१५;
 ७.१.२३.२१६; ३३. २५३; ७४.
 ५५
 २६८; १६.२७५;
 ८.१.४.३६५; १२.३६८; ३८९
 २.८३.४१६; १०६.४२०.
 शब्द ११; १.२.४३.२१६; ४४.२१६; ४८.
 २१३; ६४.३१४; ६८.२१६; ४.१०९;
 ३५५; ४.१.३.१६६; ५.१.११९.३६६; ८.
 १.४.३६५.
 शब्दकर्मव ३; १.४.५२.३३६; ३३७; ३.२.
 १४.१००.
 शब्दकर्मानिर्देश १.४.५२.३३६.
 शब्दकारिन् १३.
 शब्दकृत २.१.१.३६२; २.४. २१३; ३.५०.
 ४६५; ४.१.३.१९७.
 शब्दक्रिय १.४.५२.३३६.
 शब्दगडुमात्र ३.१.२६.३६.
 शब्दगुण १.१.७०.१२१.
 शब्दग्रन्थ ४.२.६६.३३६.
 शब्दग्रहण १.२.६६.२३३; ४.१.१२०.२५८;
 ७.१.२३. ३६१८१११११६.
 शब्दज्ञान २; १०; १११.
 शब्दतः (अ.) १.३.१. ३३५
 २६९; ३.२.१२७.१२९.

शब्दानिमित्तक १.१.४६.११^३; ७.१.३३.
२५^३.

शब्दानिवेश १.२.६४.२३^३; १११२१५
१४१४
२५०; २.२.२९.२५^२; ५.१.११९.
१११५
३६६; ३.४०.४११; ९१.४२^३.

शब्दपदार्थक १.१.४४.१०२.

शब्दपरार्थकता १.१.४४.१०२.

शब्दपरविप्रतिषेध ६.१.१५८. १३१४.१५
१००

शब्दपारायण २६.

शब्दपूर्वक १.१.६८. ५१६^७
१७६.

शब्दपौर्वापर्यप्रयोग २.२.२९. २११२१२७
४३१

शब्दप्रच्छ ३.२.१७८.१३६.

शब्दप्रमाणक ११; २.१.१.३६६.

शब्दप्रयोग १.१.४४.१०५; २.१.१.३६३; ३७०;
३५.३६८; ३.१.७.१५; ५.२.९४.३१२.

शब्दप्रयोग २.३.५०.४६४.

शब्दभेद १.२.१.१११^१; ६५.२३^७; ६६.२६८;
६७.२४^८; ६८.२४^८; ४.४.७६. १४१५५
३३३
१९.

शब्दमात्र १.१.१५.७१; ४.१.०८.३५^४; ६.३.
४६.१६१; ८.३.८२.४४^५.

शब्दरूप ५.२.१०.३७^३; ६.१.५. २२.
१.

शब्दविशेषण ७.२.९८.३०६.

शब्दवैकल्यभ्रकण्वमेधेभ्यः करणे (पा.स.)
१.१.२३.२१.

शब्दव्यवाय ६१७.
१८.

शब्दशब्दार्थ २.४.२६.४७^६.

शब्दसंघातग्रहण ५.१.२२.३४^५.

शब्दसंज्ञा १.१.४४. २२१२२
१०१; ६८. १२१५
१७६; ४.
२१.३२१.

शब्दसंज्ञाभाव ७.३.६६.३३^३.

शब्दसंज्ञावचनसामर्थ्य १.१.६८.१७^६.

शब्दस्त्री १.२.६८.२३^९.

शब्दात्मन् १८.

शब्दादि ५.१.११९. १५११६१६१७११८
३६६

शब्दाधिक्य १.१.४४.१०२; ६७.१७^२.

शब्दानुशासन १; ३; ५.

शब्दान्तर १.१.४.५३; ११.६८^२; २०. १११११
७५

; ४६. २६१२६१२६ १२१४
११३; ३.६०.

५१२१२७
२८६; २.४.८५. ५१११०
३.१.३.

२७ १२ ७१८
७; १०; २१. २८; ४.२. २३१२४
४.१.

७८.२२^१; १३.२३^९; १५५.२६३; ५.२.

५२.३८^५; ६.१.१.४; ५.१०^६; ९.१४^४;

१३५. १२१५; ४.१०१.२१^४; १३०.

२२१; ७.४.१.३४^५; ८३.३६^३; ८.२.६.

३१०.

शब्दान्यत्व ४.१.३.११^६; १२. २२१२६; ६.४.

१४९.२२८.

शब्दाप्रतिपात्ति १३.

शब्दार्थ १.२.४३.२१^५; ४४.२१^६; ४८.

२२^३.

शब्दार्थग्रहण ६.२.८०. १८११९.
१३१.

शब्दार्थप्रकृति ६.२.८०. १६१२०१२३१२४
१३१

शब्दाविराम १.४.१०९. ३५^०
३५५.

शब्दाश्रय १.१.१५. २०१२१.
७१; ४.१.०८. १४१५
३५४;

६.३.४६. १६१; ८.३.८२. २३१२३
४४५.

शब्दायते १.४.५२. २३१२४.
३३६.

शब्दाययति १.४.५२. ३३^६.

शब्दोपजल १.१.२०. ७५; ४६.११२.
२५.

शब्दोपदेश १३११८१२०१२०१२३
५

शब्दौघ ६.

शब्दघते १५.

शब्धिकरण १.२.२१.२०१.

शम् (अ.) १; ५; ३.२.७७.१०६; ३.२.१४.
१००.

शम् (घा.)

शशाम २.४.८१.१६१९८.

शमिष्यते ६.४.६२.२०६.

शमिष्यते ६.४.६२.२०६.

शमीध्वम् ७.३.१५.२२१२२२२.

अशमि ३.१.३०.१४१९९; ६.४.९३.
२१२.

अशामि ३.१.३०.१४१९९; ६.४.९३.
२१२.

अशंशमि ३.१.३०.३९०; ६.४.९३.
२१२.

अशंशामि ३.१.३०.३९०; ६.४.९३.
२१२.

शम ५.२.३७.३३८.

शमं शमम् (अ.) ३.१.३०.१४१९९.

शमन ५.१.३८.३५१.

शमन° ५.१.३८.३५१.

शमनीवार ३.१.१३२.११; २.१.९६.

शममात्र ५.२.३७.३३८.

शमयत् ३.१.३०.३९०; ६.४.९३.२१२.

शमाद्धि (ग.) १.२.२८.२०५; ७.३.७१.३३३
१९१९१९९.

°शमाद्धिप्रभृति° १.२.२८.२०५.

शमामहानां दीर्घः श्यनि (पा. सू.) ७.३.७१.
३३३.

म. मा. श. को. १२८

शमिता यज्ञे (पा. सू.) ६.४.५१.२०२.

शमिन् ३.२.१४१.१३२२.

शमिन्नितरा ३.२.१४१.१३२२.

शमिनीतरा ३.२.१४१.१३२२.

शमी ४.१.९२.२२६; ५.३.८८.४२७; ६.१.
१०७.२१.

°शमी° ५.३.८८.४२७.

शमीज ६.२.८२.१३२.

शमीर ४.१.९२.२२६; ५.३.८८.४२७.

शम् ८.३.३४.५१५.

शम्बदी ६.१.२८.२३३.

शंभव ३.२.१४.१००.

शम्यम् (वे.श.) ६.१.१०७.२१.

शयन २.३.१.४२२; २८.४५५; ४६.४६३; ३.
१.७.१३.

शयना ३.२.१२६.१२८.

शयवासवासिष्वकालात् (पा. सू.) ४.१.
१.१२५.

शयान १.१.१९.७३; ३.४.६९.१२०; ६.१.
१८६.१२२; ७.१.३९.२५६.

शयाना ३.२.१२६.१२८.

शयान्तै (अ.) ७.१.३.५११; ६.२.१५.

शयालु ३.२.१५८.१३६.

शयित १.३.९.२६३.

शयितवत् १.३.९.२६३.

शयितुम् (अ.) ३.१.७.१२; १३; ६.१.
११.७३.

शयित् ३.१.१३२.११.

शयु ४.१.१.११०.

शर (प्रत्या.) २६; ८.३.५८.४३९; ४.४७.
१११११; २८.४६५.

शर ६.१.८३.५५.

शर° २.२.३४.२३९.

°शर ४.१.५५.२३४.

शरण ^{२५।२५।२८} ; ४.३.१२०. ^{२३।२३} ३१८.

शरत्प्रभृति १.१.२३.१०.

शरदू ७.३.८७.३३८; ८.४.७.४५५; ११.४५६.

शरद्वच्छनकदभाङ्गुवत्साध्यायणेषु (पा.सू.)

२.४.६२.४६२.

शरपुच्छी ४.१.५५.२३४.

शरलोमः ४.१.८५.२३७.

शरवाहण ८.४.८.४५५.

शरव्य ६.१.८३.५५.

शरव्या ६.१.८३.५५.

शरशीर्ष २.४.१२.४६६.

शरहस्त ६.१.८३.५५.

शरादि १.१.५९.१५७.

शराव १.१.७२.१८३; ६.४.१०१.२१३.

शरीर ५.१.९.३३०; ३.४.७.४५५.

शरीरवाचिन् ५.१.९.३३०.

°शरी (विकार ६.४.२४. ^{११।१२} १११२.

शरीराकृति ८.१.८.३६७.

शरीरात्मन् १.३.६७. ^{१४।१५।१५} २६२ ; ३.१.८७. ^{२०।२१।२१} ६८.

शरीरावयव ४.२.१०४.२६५; ३.३.९.३८३.

शरीरावयवाद्यत् (पा. सू.) १.१.९.६५.

शरु ६.१.८३.५५.

शरुवृत्त ६.१.८३.५५.

शरुशब्दप्रवृत्ति ६.१.८३.५५.

शरुहस्त ६.१.८३.५५.

शरोऽचि (पा. सू.) ३३.

शर्करा ४.४.८३. ^{११।१२} ३३४.

शर्ध ३.२.२८.१०२; ६.४.५२.२०३.

°शर्ध ३.२.२८.१०२.

शर्धजह ३.२.२८.१०२.

शर्धस् ५.४.३६.४३५.

शर्पर ८.३.३७. ^{१४।२३} ४३१ ; ^{१।४।६} ४३२.

शर्परे विसर्जनीयः (पा. सू.) ८.३.३४. ^{१३०} ४३० ; ^{४३१} ४३१ ; ^{५७.४३१} ४३१ ; ^{३।६} ४३२.

शर्पूर्ववचन ७.४.६१. ^{३।५१} ३५१.

शर्पूर्वशेष ७.४.६१. ^{३।५३} ३५३.

शर्व ३.१.१३४. ^{११} ११.

शर्वरी ४.१.७. ^{२०२} २०२.

शरव्यवाय ^{८।१०} २९ ; ८.३.५८. ^७ ४३९ ; ६.५.४४२ ; ^{१७} ४.२.४५३.

°शरव्यवाय १.१.९. ^{६३} ६३ ; ८.३.५८. ^{२३} ४३३.

शल इणुषधाङ्गितः वसः (पा. सू.) ^{२५} २५ ; ३. ^{१३} ४.४.५३.

शलन्त ३.१.४३. ^{२५।२३} २५३.

शलभोत्थ ३.२.४. ^{९८} ९८.

शला ६.१.६३. ^{१५} १५.

°शलाका २.१.१०. ^{२१।२२} ३७९.

शलाकापरि (अ.) २.१.१०. ^{३६९} ३६९.

शल्यकवत् (अ.) ^{१३} १३.

शव ^{२६} २६.

शवति (पा. श.) ^{२५} २५.

शविकरण ७.२.१५. ^{२६} २६ ; ८.२.५८. ^{१३} ४३३.

शशा १.१.१. ^{१६} १६ ; ४.१.३. ^{२०१} २०१.

शशानी ३.२.५३. ^{१०५} १०५.

शब्दोत्ति (पा. म्.) २६; ८.३.२९.४२९.
 शब्दत् (अ.) ३.२.१२२. १४१४१५१५१६१
 १९१९१२१

शब्दलक्षण ३.२.१२२. १३१९१९९

शब्दलिन् १.१.४७.११३.

शस् (प्र.) ६.१.४५.३७; १०२. २३३४ ; १६६.
 १०३; १६७. २१११६१७१९१२२१२५ ;
 १३३३; ३.३५.१५५; ७.२.९९.३२३.

शस् (प्र.) १.१.५८.१५३; ६.१.१०२.३५३; ७९१
 १६१९८१९१२५ ; १६७.१०५; ३.६८.
 १९४ ; ८.२.२.३८७.

शसन्त ६.१.१९२.११३.

शसि (पा. श.) ३.१.९७.२३.

शसि° (पा. श.) ६.४.१२०. १२१९.

शसि° (पा. श.) ३.१.९७.२३.

शसो न (पा. म्.) ७.१.२८.२५२.

शस्यग्रहणसामर्थ्य ६.१.१९२.११३.

शस्त्रि १.१.४७.११३; ४.२.३०३; ६.१.७१.
 ५०; ८.५.६३.

शस्त्री २.१.५५. १७१९८१२५१२५ ; १३११३ ; ३९८ ; ३.
 ३.१०४.१५३.

शस्त्रिग्रहण १.१.७२.१२६.

शस्त्रीशब्द २.१.५५.३९७; ३९८.

शस्त्रीश्याम २.१.५५.३९७.

शस्त्रीश्यामा १.४.१.३०१; २.१.५५. १३११३ ;
 ३९८.

शस्त्रप्रभृति १.१.३८.१५; ६.१.६३.२१.

शस्त्रहचरित ६.३.६८. १४११४.

शांशपस्थल ७.३.१.४१६.

शाक १.२.५१.२२७; २.१.१.३६९; ३.२.
 १४१.१३३; ४.४.२४.३३१.

शाकटशब्द ५.२.२९.३७६; ३७७.

शाकटायन (ग्रं. का.) ३.२.११५.१३०; ३.
 १.१३८; ४.११०. १५१५.

शाकपार्थिव २.१.६९.४०६.

शाकपार्थिवादि (ग.) २.१.६९.४०६.

शाकभोजिन् २.१.६९.४०६.

शाकमय ४.३.१५६.३२६.

शाकल (ग्रं. का.) १.१.६३. १७१९८१९८
 १६६
 १८१९ ; ४.१.१८.२१०; २.१०४.२३४;
 ६.१.७७. ५१५ ; १२५.८२; १२७.२११
 २३ ; २.५२. ११११५१ १५ ; ७.३.३.
 १४१७ ; ३.१८ ; ८.२.१०८.४२३.

शाकलदीर्घ ८.२.१०८.४२३.

शाकलदीर्घविधि ८.२.१०८.४२३.

शाकलप्रतिषेध ६.१.७७.५३; १२५.८२; ७.
 ३.३१८.

शाकलप्रतिषेधार्थ ६.१.७७.५३; ८.२.१०८.
 १४१७ ; ४.२.३.

शाकलभाज् ६.१.७७.५३.

शाकलिक ४.२.२.२७१.

शाकलिका ४.२.१०४.२३४.

शाकलिकी ४.२.१०४.२३४.

शाकल्य (ग्रं. का.) १.१.१८. ८११९२ ; ४.८४.
 ३४६; ३११११३ ; ४.१.१८. २१०.

शाकल्यायनी ४.१.१८.२१०.

शाकिन् ५.२.१००.३६६.

शाकिन्शब्द ५.२.२९.३७६; ३७७.

शाकी° ५.२.१००.३६६.

शाकुलिक १.१.६८.१७७.

शास्त्रीक ४.४.५९. ८१११ ; ३३२.

शाक्तीकी ४.१.१५.२०९.
 शाखा १.३.९.२६५; २६८; २.३.५०. १११११
 ७१.४७०; ४७१; ५.१.२.३३८; २.४८.
 ३८३.
 शाखादि ५.१.२.३३८.
 शाङ्कुपाथिक ५.१.७७.३५९.
 शाटक १६; १.१.४५. १०१११११११११२; ३
 १२. ६।७।७।७।८; २.१.५१. १४।१४।१५।
 १६।१६; ३.२.१०२. ११।११।३।०।२०।
 २१; ५.३.८६. २०।२१
 शाटकयुगाद्यर्थ १.१.३६. १५।१५.
 शाटकशत ५.१.२१.३४६.
 शाटकान्त १.३.५६.२८९.
 शास्त्री १.२.६४.२४६; २.१.५२.३९६; २.६.
 ४१०; २४.४२२; २९.४३०; ४.१.३.
 २००; ५.१.५९.३५६; २.९४.३९३; ३.
 ५५.४१८.
 शास्त्रायनिन् ४.२.१०४.२९६.
 शाण ५.१.३५.३५०.
 शाण्डिल्यगडुल २.२.३८.४३३.
 शातनितरा ७.१.१. १।१३.
 शातनी १.१.५७. १९।२१.
 शातभिष ४.२.७.२७३.
 शातभिषज ४.२.७.२७३.
 शातौदनिक ४.२.६८. १६।२०.
 शान् ३.१.६. ११।२०.
 शान्च (प्र.) २.३.४६. २२।२३ ३।४; ४.
 ४९. ११६; ३.२.१२०. ११२२; १२४.
 ६।१०।१५।२५ ३।६।९।११।१२।१५।१७
 १२६; २०; १२७. १२५; ४।७।५।३।१३।१७।

२२; ३.३.१३१. १२।१४; १४२. १९।१९;
 १५६. १६५.
 शानन् (प्र.) २.३.६९. ४६३.
 शानीय १.४.२.३०८.
 शान्त ७.२.२७. २१९.
 शान्ति ६.१.१५४. १६३.
 शान्तिवाचन ५.१.१११. ३६२.
 शान्त्वा (अ.) ७.१.३७. २५२.
 शाफरिक १.१.६८. १७५.
 शाभाव १.१.५६. १४०; ६.४.२२. १६।१७
 शाभाव ६.४.२२. १८७.
 शामं शामम् (अ) ३.१.३०. १५।१९; ६.४.१३.
 २१२.
 शायक ३.१.१३२. ९५; ३.१०. १४०.
 शायच् (प्र.) ३.१.८४. ६४.
 शायिका ३.३.१०८. १५६.
 शार ३.३.२१. २२।२२; ५.२.९. ५।६.
 शारलोमि ४.१.८५. २३७.
 शारलोम्या ४.१.७८. २३०; २३१.
 शार्कराक्ष्या ४.१.७४. २३८.
 शार्कराक्ष्यायणी ४.१.७५. २३८.
 शार्ङ्गजग्धी २.२.३६. २३७.
 शार्ङ्गरवादि ६.३.३४. १५५.
 शार्ङ्गरवाद्यत्रो डीन् (पा. सू.) ४.१.१५.
 २०८.
 शालगुप्तायनि १.१.१. ३३७.
 शालङ्क ४.१.१०. २४४; १६५. ३६६.
 शालङ्कायन ५.१.५८. ३५२.
 शालङ्कायन १.२.६३. २५६; २.३.४. ४४४.
 शालङ्कि ४.१.१०. २४४; १६५. ३६६.

शालजादि ५.२.२८. १९१२०. ३७५.

शालमय १.१.१.३७.

शालसार ३.३.१७.१९१२.

शाला १.१.४४.१०२; ३.४.७७.१८९; ४.१. १३.२०३; २७.२९३; ३२.२९३; ५४. २२२; ५.२.२०.३७६; ९४.३९३; ३९३; ११५. ६११ ३९८; ६.१.१२५.१९; ३.३५. १५४.

शालाप्रवेशन ५.२.२०.३७५.

शालासमुदाय १.१.७.५९; २१. ११११७७१३.

शालि १९; १.१.२३.८२; ३.१२.२७६; २. १.१.३६०; ३६८; ३.३.१३३. २३१२३; ११२८; १६०; ४.३.१५५.३१९; ५.४.५०. १६१७७; ६.१.५०.३९; ७.३.१.३१६; ३९७; ८.१.५१.३७७; ५५.३७७.

शालि १५.

शालिकलाप १.२.३९.२९२; ३.३.१८.१९१५;

४.२.१.१७२; ४.१.९.२.२९५.

शालिविकार ४.३.१५५.३२२.

शालीन ५.२.२०. १९१७.

शालीनीकरण ६.१.४८.३७.

शालीय १.१.१.३७; ४.१.८९.२९०; २.१०४. २९३; २९२.

शालूकिकीय ६.३.३७.१५६.

शालूकिनी २.४.७.४७१.

शालूकिनी २.४.७.४७१.

शालेन्द्र ६.१.१२५. १९१२०.

शाल्यर्थ १.१.२३.८२; ३.१२.२७६; ६.१.५०. ३९.

शाव ६.३.४२. १७१२०. १५७.

शाश्वत ६.४.१४४. १७१९८.

शाश्वतिक २.४.९.४७१; १२.४७६; ६.४. १४४.२२६.

शाष्कुलिक ४.२.३६.२७९; १०४.२९६.

शाष्कूलिक ४.१.८५.२३७.

शास्त्र (धा.) १.१.६२.१६५; ६.१.८.१११; ४. २२.१८७; ३४. ९१९१२०१२१२२. १९५.

शास्त्रिन १२ ११ २८ १७१२२ १. १.३.१२; १५; २३; २९; ५.५३; ११. ६९; १४.७०; १८.७२; २३.२९१ २५१२५; ८३; ३९.१९; ४१. २४ १००; ५६.१३४; १३९; ६१. १९१९ ६२.१६२; १६५; ६८.१७६; ६९.२३७ २४; १७८; ७२. २३१२५; २.२७. १३१७१ २१; ४१.२९३; ४५.२९८; १०१२१; २२२; ६८.२९८; ३.१.२५४; ९.२६७; १२.२७५; ६२.२६८; २९२; ४.२.३१० १७१२०; १३.३१७; ३१.३२३; ५६. ७१०; ९३.३४८; २.१.२४.३२३; ५१.३९४; ५६.३९८; ५९.४००; २.१९.४१७; २४.४२०; ३६. ४३८; ३.१३. १३१९; ४६.४६९; ४.८२. ४९२; ३.१.३. ७१०; ८.१६; १९. ६१२; ३०.३८; ३६.४५; ४४.५९; ६७.६०; ९४. ८०; २.१.९६; ८३.११५; १५८.१३३; ३.७५.१९३; ५८.१५०; ४.२.१७०; ६७. १७३; १७९; ४.१.४८.२९८; ५४.२२३; ८९. १९१२१ २४०; १०४.२५४; १३०.२५९; १३३.

२५१; १७७. १२७०^३; २.४२.२७३; १२.

२६१; ३.२४.३०६;

५.१.११६.३६४^{१५}; २.१२.३७३; ४०.
३७१; ३.५.४०३; ६०. १६१७^१;

६.१.२.७^१; १२.१६; १६.२६; ३७.
१४१८१२२^७; ३२; ४५. ३५; १११११^३;

६८.४६; ७७.५३; ८५. ६३; ११३.२५^१;

१२५.२६; १५८. १६११^१; १००; १६८.
११०६; २२३. १२०; २.१.१२१; १२२;

५२. १३१८^१; १३१; ३.१०.१४५; ५०.
१६२; १३८.१७७; ४.११.१२६^१; ४६.
१६१; १२०.२१८; १३२.२२३; १६०.
२३०;

७.१.२.२४१; २८.२५२; ३७.२५६;

१६.२७३; २७६; २.१८.३०५^१; १०२.
३०१; ३१०; १०७.३१३; ११४.३१३;

३.४४.३२४; ८५.३३५^१; ४.१.३४४; ३२५^१;

२.३४६; ५२.३५७^१; ८३.३५६; १३.
३६०;

८.१.१८. १४१२१^१; २.३.३८८; ६.
३१०; ७.३१४; ८०.४१३; १०८.४२३;

३.४५.४३६; ५१.४४०; ४.४०.४६३^१;

४१.४६३^१.

शास्त्रि ६.४.१३.१२३.
शिष्यः १.४.२.३०७; ६.१.२.७; ३७.
३२; ४.२२.१२३.

शाधि ६.४.२२. १२७.
शिष्यात् १.१.५६.१८०.
अनुशास्ति १.४.५१.३३३.
आशास्ते ५.१.१११. १११२१२२.
आशास्यते ६.४.३४. १११५.

आशास्यम् ८.२.२५.४०२.

शिष्यते १.१.५१.१२७; २.५८.२२१;
६.४.२३४; ४.१०८.३५२; ३५३; ३.

२.१३१.१३२; ६.३.२५. १७१७^१; ७.३.
३.३१७; ४.६०.३५३.

शिष्यन्ते ३.१.२. ४^१; २.८४.१११; ३.
३.१३१.

शास इदंश्लोः (पा. सू.) १.१.४९.११६;
१११; ६५. ११६१^१; ६.४.१.१७८; ३४.
१६५.

शासि (पा. श.) १.१.४९.११६; ६.४.११.
१७८; ३४. १११५१२५.

शासि° (पा. श.) ३.३.१३०.१५७.
शासिगुण १.४.५१. ३३४^१.

शासिग्रहण १.१.४९.१११.
शासितव्य १.२.५८.२२१; ३.३.१३३.१५२;
१६०.

शासितव्या ३.२.१२३.५३६.
शासिमात्र ६.४.३४. १११२.
शासिवसिधसीनां च (पा. सू.) ८.३.५१.
४२१.

शास्ति (पा. श.) ६.४.२२. ११७.
शास्त्वक ४.२.१०४.२२३.

शास्त्र १; १० १११ २१४ १११७
१४ ७२८ ४१; ८. २३१३२४
३१; ४०; ४१; ६० ; ४४.
१०४; ४५.११२; ४९.१११; ६२.१६१
१७१८१९८ ; ६८.१७६; २.९. १३११५
४३.२११; ३.१.२५३; २.२६०; ४.२.
३०४; ३०५^१; २.१.१.३५१; ३६०;
३६१; ५८.४००; ३.१.११. ११३; ३.१.
१३२; ५.२.१४.३१२; ६.१.१. ८१३१

शास्त्रि १; १० १११ २१४ १११७
१४ ७२८ ४१; ८. २३१३२४
३१; ४०; ४१; ६० ; ४४.
१०४; ४५.११२; ४९.१११; ६२.१६१
१७१८१९८ ; ६८.१७६; २.९. १३११५
४३.२११; ३.१.२५३; २.२६०; ४.२.
३०४; ३०५^१; २.१.१.३५१; ३६०;
३६१; ५८.४००; ३.१.११. ११३; ३.१.
१३२; ५.२.१४.३१२; ६.१.१. ८१३१

शास्त्रि १; १० १११ २१४ १११७
१४ ७२८ ४१; ८. २३१३२४
३१; ४०; ४१; ६० ; ४४.
१०४; ४५.११२; ४९.१११; ६२.१६१
१७१८१९८ ; ६८.१७६; २.९. १३११५
४३.२११; ३.१.२५३; २.२६०; ४.२.
३०४; ३०५^१; २.१.१.३५१; ३६०;
३६१; ५८.४००; ३.१.११. ११३; ३.१.
१३२; ५.२.१४.३१२; ६.१.१. ८१३१

शास्त्रि १; १० १११ २१४ १११७
१४ ७२८ ४१; ८. २३१३२४
३१; ४०; ४१; ६० ; ४४.
१०४; ४५.११२; ४९.१११; ६२.१६१
१७१८१९८ ; ६८.१७६; २.९. १३११५
४३.२११; ३.१.२५३; २.२६०; ४.२.
३०४; ३०५^१; २.१.१.३५१; ३६०;
३६१; ५८.४००; ३.१.११. ११३; ३.१.
१३२; ५.२.१४.३१२; ६.१.१. ८१३१

शास्त्रि १; १० १११ २१४ १११७
१४ ७२८ ४१; ८. २३१३२४
३१; ४०; ४१; ६० ; ४४.
१०४; ४५.११२; ४९.१११; ६२.१६१
१७१८१९८ ; ६८.१७६; २.९. १३११५
४३.२११; ३.१.२५३; २.२६०; ४.२.
३०४; ३०५^१; २.१.१.३५१; ३६०;
३६१; ५८.४००; ३.१.११. ११३; ३.१.
१३२; ५.२.१४.३१२; ६.१.१. ८१३१

शास्त्रि १; १० १११ २१४ १११७
१४ ७२८ ४१; ८. २३१३२४
३१; ४०; ४१; ६० ; ४४.
१०४; ४५.११२; ४९.१११; ६२.१६१
१७१८१९८ ; ६८.१७६; २.९. १३११५
४३.२११; ३.१.२५३; २.२६०; ४.२.
३०४; ३०५^१; २.१.१.३५१; ३६०;
३६१; ५८.४००; ३.१.११. ११३; ३.१.
१३२; ५.२.१४.३१२; ६.१.१. ८१३१

१४ २।१।१६ ; ७७.५४; ८४.१५।१५ ;
 १२७. १४।१६ ; १३५.१२; ३.७४.१४६;
 १०९.१६४; ४.४२.१६६; ७.१.१६.
 २७३; ६।१५ ; ८.१.१.३६६; ३.३७.
 ४३१.

शास्त्रकृत ३.१.८५.६५.

शास्त्रकृत ७.३.५४. ३३०; ८.२.३८. ५।५।६।
 ; ३.१३. २१।२।२।२।२३

शास्त्रज्ञ ६.३.१०९.१७४.

शास्त्रतः (अ.) ६.१.१३५.१२; ४.४२.
 १६६.

शास्त्रपरविप्रतिषेध १.१.६२.१६४; ६.१.
 १५८.१००.

शास्त्रपूर्वक २२।२५.

शास्त्रपूर्विका ६.३.१०९.१७४.

शास्त्रप्रवृत्ति १३; ६.१.२. १७.

शास्त्रवित् १.

शास्त्रसमवाय १३.

शास्त्रहानि ६.१.१.३; ८.१.१.३६६.

शास्त्रातिदेश ७.१.९६. २७३३.

शास्त्रान्वित ५।११।१११ ; ६.१.८४. १४।१५.
 २० ; ५८.

शास्त्रार्थ ६.१.८४. १।१०।१२।१२।१६।२५।२६
 १।३।५।१०।१३ ; १०८.१२; ४.१०४.
 २१४.

शास्त्रार्थसंप्रत्यय ६.१.८४. ८।१८।२०।२२।
 २३.

शास्त्रासिद्धत्व १.१.५७.१४७; ६.१.८६.
 ५।६.
 ६६.

शास्त्राहानि ६.१.१.३; २।८।१६.

शास्त्रोक्त १.२.६४.२३३.

शास्त्रौघ १.१.१.४०; ३.१.२५३.

शा हौ (पा. सू.) १.१.४९.११९; ६.४.२२.
 १२६.

शि (प्र.) १.१.४३.१०१; ६.४.१३. १९।२०।
 २० ; १।२।३।७।८।१०।११।११।१२
 १८३

शि° (प्र.) ७.१.२३. ३।६।८।१२।१७
 १७ ; २६.
 २५०; ७२.२६४; ४.९.३६७.

शि (प्र.) १.४.२.३०७.

शिक्षापा २.१.५७. २।५।२६; ५.१.२.३३२.

शिक्षक १.१.२०.७६; ३९.१८.

शिक्षि (पा. शा.) १.३.२१. २।८।८.

शिक्षित ३.१.३. १८.

शिक्षण्डिन ६.४.१४४. २३५; २२६.

शिखा ४.१.५४. २२२; ५.४.८. ४३२.

शिखादि (ग.) ५.२.११६. १३।१३।१४
 ३९८.

शिखायवखदादि (ग.) ५.२.११६. ३९६.

शिखिन् १७; १.१.१.४३.

शित् (पा. शा.) १.१.२०. ७३; ७४; ५४. १४।१६।
 १३१
 १९ ; ५५.१३२; ५६.१३०; ५९.१५६; ६३.
 १६९; ६५.१७०; ६०. ५।६।१७।८।१८।
 १९।२१ ; ६२. १३.१५ ; २.४.३२. ४२१;
 २४. २।२ ; ३.१.३२. १३ ; ७८. ६१ ; ८३.

२४ २।३।२३।२३।२४ ; ९१. १६।१७६
 ६२; ६३ ; ९१. १६।१७६
 ७३; ४.८२. १८३; १८४; ६.१.४५. १२।
 १७।१७।१८।१८।१९।२०। २०।२४ ; ८।
 ११।२१।२१ ; ८५. १४।१४ ; ७.१.२७.
 २५०; ४०. २५७; ३.७१. १३।१७।१७।१८।
 १९।१९ ; ७७. ११। ११।. १२। १२
 १३।१३।१४ ; ८३.
 ३३५.

शित् (पा. शा.) ६.१.४५. ३५; ८५. १३०.

शिते २.१.१. १७. १८।१९ ; ६.२.१. ११।१७
 ३७३ ; १२.१. १२१.

शितिनस ५.४.११८.२३३.
 शितिशासन ६.२.१. १०११५.
 शिलेर्नित्यान्नहृत् (पा. सू.) ६.२.१.१२१.
 शिस्करण १.१.५५. २०१२१२२२३ ; २.४.
 ३२. १०११३१५ ; ८५.५०१ ; ३.१.७८.
 ६१ ; ८३. २५ ; ७.१.२७.२५१.
 शित्व ३.१.८३.३३ ; ११.७२ ; ७४.
 शित्पर १.३.६२. १४११४.
 शित्प्रकृति १.३.६०.२८५.
 शित्प्रतिषेध ६.१.४५. १५१३५ ; १४.
 शित्सदृश ६.१.४५. १५११६.
 शित् सर्वनामस्थानम् (पा. सू.) १.१.५५. १३१.
 °शित् सर्वस्य (पा. सू.) १.३.९.२६७ ; ३.१.
 ११.७३ ; ४.८.२.१८३ ; १८४.
 °शित् सार्वधातुकम् (पा. सू.) ३.१.७८.१७०.
 शिथिलता १.२.३०.२०७.
 शिदर्थ १.१.२०. २४२४ ; ११५.
 शिदीर्घत्व ७.३.८६.३३७.
 °शिदीर्घत्व ७.३.८६.३३७.
 शिद्ग्रहण ७.३.७१.३३५.
 शिद्विकृतार्थ १.१.२०.७६.
 शिद्विषय १.३.६०.२८५.
 शिप्रतिषेध १.१.४३.१०१.
 शिवि ४.२.५२.२८१.
 शिभाव ७.१.२०. २३२२ ; २३७.
 शिरस् १३ ; १.१.५८.१५३ ; २.३०.२०७ ; ४.
 १८.३२३ ; ६.१.६०. १४११११११८ ;
 ६१. २११७१११३ ; ४.२.१.१६५ ; ८.२.
 २३.४०१ ; २५.४०२ ; ५१७.
 °शिरस् १.३.६६.२१६.

शिरस्य ६.१.६१.४१.
 शिरीष १.२.५१. २०६६ ; ३.१.७.१६.
 शिरीषवन १.२.५१.२२६.
 शिलाया ङः (पा. सू.) ४.१.१५.२०८.
 शिालित् ६.४.१४४.२२५ ; २२६.
 शिलेय ७.१.२.२३१.
 शिलोप १.१.६२.१६३.
 °शिलोप १.१.६२.१६३.
 शिल्प ४.४.५५. ३५५.
 शिल्पिन् ३.१.२६.३६ ; ५.३.५५. ४३३.
 शिल्पिनि ष्वन् (पा. सू.) ७.१.१.२३३.
 शिल्पिविशेष १.२.९.११६ ; ६.१.१२७.२३३.
 शिल्पोप १.१.६५.१७३.
 शिव ४.१.४९.२२० ; ५.३.९९.४३९.
 शिवपुर ४.२.१०४.२१३ ; २१४.
 शिवभागवत ५.२.७६.३२७.
 शिवधैश्रवणौ ६.३.२६.१३६.
 शिवा ६.१.९. ११६ ; ८.२.२५. १३११३.
 शिवादि ४.१.११२. ६१६२२ ; १५३. १४१७.
 शिवादिभ्योण् (पा. सू.) १७.
 शिशिर (ऋतु.) ३.३.२१.१३३.
 शिशिर° (ऋतु.) २.२.३४.४३६.
 शिशु १.३.८९.२१३.
 शिषू (धा.)
 शिष्यन्ते ७.४.६१.३५३.
 अवाशिष्यते ७ ; १.२.६४. १७१५।
 २७ ; २४१.
 अवशिष्यन्ते १.२.७२.२५२ ; ७३.
 २५२.

शिष्यः ६.१.२२२.११९.

शिष्यि ८.४.६५.४६५.

विशिनाष्टि १.३.१.२५६; २.२.१९.

२१३; ६.१.१३५.२३; २.४९.१२८; ८.१.७०.१३१७.

विशिष्यते ११; ५१९; १.१.५.५४.

विशिष्यन्ते १.१.७०.१२१; २.२७.

२०४; ४.१०२.३५५.

शेषयिष्यामः ६.१.१.२५.

विशेषयिष्यासि ३.१.४३.५०; ९१.७३.

विशेषयिष्यामः ३९; १.१.३.२३; ५.

२४ १३; ७.२४२६; ५९; ११.६७; २७.१३१५; २८.१०; ५१.८१३; ५७.

१३७; २.२८.२५२६; ४.२१.१८१९; ३.१.०.२०; ४३.५०; ९१.

५६७८; ४.१.४.२०१; १४.२०६; ५४.४१५१२०; ९०.२३६; १६५.२६८; ३.

१४०.३३३; ५.३.५.४०३; ६.१.१.५१४; १३.१३१६१२१२२; २२; १८६.

११३; ४.१९.१२६; २२.१६२; ४२.१६६; ८२.१११३; १२०.२३८; १२३.२२०; ७.

१.१.२३६; २.३.२००; २६१; १०.२६५; ३६.२६३; १०६.३९१; ११७.३९२; ३.३.

३३८; ७१.३३३; ८३.३३५; ४.५५.३५२; ८.१.१.३६६; १.३.६६; ३.४३.४३५; ६५.

४३२.

विशेषयेत् ७.१.१.२३६; २.३५२०;

१०६.३९१; ४.५५.३५४.

विशिष्यते १.१.१२.७०; २७.२६; ४६.

म. भा. श. को. १२९

११३; ५१. ६६/१०; ५६.१२१; ५९.

१५६; ७२. १३१ १४१ ५१६; ४.१.१४.

११२; २०६; ७८.२३६; २.३.२७२; ५.१.५९.

३५६; ११५.३६३; ६.४.२३.१९४; ६.४.

१५१६१७; २०७; १०५.२१५; ७.१.२३.२४६

१७१८; २.३.२१५; ३.७७.१११२; ८.

१.१२.३६९; २७.३७२; २.४२.४०६; ७८.

१३१४१६१७

विशेष्यन्ते १.१.१२.७०; ३.२.५६.

१०५; ८.३.४३.४३५.

विशेष्येन ४.१.७६. १४१५; २३२; ६.४.६४.

२१८; ८.३.४३.४३५.

विशेष्येयाताम् ४.३.३.३०३.

विशेषयिष्यते ३.१.४५.३०.

शिष्य १५; १.१.६५. १९१२२; ६.३.१०९.१७४

१०११०१११

शिष्यज्ञानार्था ६.३.१०९. ११७५.

शिष्यवत् ७.२.१०.२६५.

शिष्यप्रयोग १.३.१. २५१३.

शिष्यवत् १.१.६५.१६९.

शिष्यव्यवहार १.३.५५.२०४.

शिष्यि ६.३.१०९. १७४.

शिष्यिपूर्वक ६.३.१०९. १७४.

शिष्या (अ.) १.१.६५.१६९.

शिष्य १.१.५६.१३३; १३७; ४.१.२१६; ३.

३.१८.१३३; १३५; १३३.१५९; ४.४.

६२.१३३; ६.४.१२८. १११२; १३३.

२२३.

शिष्यमाण १.१.२७.२६; ८२.

शि सर्वनामस्थानम् (पां. सू.) १.१.४३.
३।७
१०१.

शी (धा.)

शेते १.३.७८.२१३; ४.३.२.३३०; ५.२.
३३८; ३.३.१.४१२; ३.२.१५. ११।२१
१००; ४.६९.१८०; ४.३.२५.३०७; ५.३.५५.
४१५; ६.१.१८६.११२; ७.२.३५.२११;
८.३.२९.४२८; १।७।१७

शेरते १.१.५०.१२३; ५.३.५५.४१५;
७.१.३.२४२; ६.२.४३; ३.६१.३३२.

शेषे ४.३.२५.३०७.

शिशिते (वै. शा.) ६.१.४५. १२।१४
३६.

शिशये १.३.१.२५७.

शयिता ६.१.९१.७३.

शयिष्यामहे ३.२.११०.११८.

शाययति १.३.६२.२८६; ८६.२५५;
४.५२.३३८.

शायय २.२.६.४१२; ३.१.२६.३३.

अशयिषमहि ३.२.११०.११८; ११८.

शय्यते २.३.५. १४।१५

शय्यन्ते ३.१.६७.५७.

शिशयिषते १.२.१८.११६; ३.६२.
२८८.

अतिशेते ५.३.५५. १५।१६ १६।१७।
१८।२०।२१।२१
; ४१५.

अतिशेरते ५.३.५५. १६।२१

अतिशाययति ५.३.५५. ४१५.

अतिशय्यते ५.३.५५. ४१५.

उपशेरते ६.१.८४.५८.

शी (धा.) ७.२.१०.२८५.

शी (प्र.) ६.४.१४८. २३।७; ७.१.८.२४७; २
१०७.३१२.

शी (प्र.) ६.१.१८७. ५।५; ७.१.२३. ३।६।
८।१२।१७ ; २६.२५०; ७२.२६४; ४.९.
३६७.

शीका ३.१.१७.२६.

शीका ३.१.१७.२६.

शीकायते ३.१.१७.२६.

शीघ्र ४.२.४९.२८१.

शीघ्र (धा.) ६.१.४५. १४।१५
२१।२२।२५ ; ७.१.३. २१।
६.२४३.

शीघ्रग्रहण ३.२.१५८. १३।१६

शीत १.१.१.४२; ५.२.७२. ५।६।६; ३.४२.
२१२.

शीत २.२.२९.४३१; ५.२.१२२.३१९.

शीतक ५.२.७२. ५।७.

शीतालु ५.२.१२२.३१९.

शीभाव १.१.११. २४।२५।२५ १।१।२।३।३
६८; ४७. २। २।३।१७। १७।१८ ; ७.१.२०.
२४६; २४७; ५०.२५७; ५।८।१।१० ; २.
१०७. ११।१२।१३
३१२.

शीर्षि २.२.३४.४३१.

शीर्ष १५।१८ ; ६.१.६०.११ ; ६१.४७.

शीर्षघातिन् ३.२.८४.११३.

शीर्षण्य ६.१.६१. २०।२०; ४१.

शीर्षन्भाव ६.१.६१. २।८।११।१३.

शीर्षभाव ६.१.६१. ४१.

शील ४.४.६२.३३२; ५.३.७२.४२३.

शीलि (पा. शा.) ३.२.१. १८।१८

शीलि (पा. शा.) ३.२.१. १५.

शीलित ३.२.१८८.१३७.

शीविधि ७.१.१८.२४७.

शुनःपुच्छ ६.३.२१.१४७.

शुनःशेष ६.३.२१.१४७.

शुनिंधय ३.२.२०.१०२.

शुनी ३.२.२०.१०२; ७.१.१.२३५.

°शुनी° ३.२.२०.१०२.

शुनोलाङ्गल ६.३.२१.१४७.

शुभ (धा.)

शोभते ३.१.२२.२१९.

शुभ ७.३.४६.३२६.

शुभंयमन्य ६.३.६६.१६६.

शुभं याभिः (वै. श.) ६.१.८५.६५.

शुभंया (वै. श.) ६.१.१०२.२०६; ४.२२.

११२; ७.३.४६.३२६.

शुभंयिका ७.३.४६.३२६.

शुभित १.४.१.३१५; ३.१.८५.६५.

शुभ्रादि (ग.) ४.१.१२०.२५८.

शुल्क ५.१.४७.३५१.

शुश्रूषितव्य १.१.१.६२३; ७१.१८२; ३.१.१९.

२५.

शुष् (धा.)

शुष्यते ४.३.२२.३०४.

°शुष् ४.३.१६६.३२६.

शुष्क १.१.१९.७३; ७.१.३९.२५६.

शुष्कगोमय ८.४.३८.४६३.

शुष्कैधस् १६.

शुष्कौदन १.३.१.२५८.

शुष्ण ३.१.८५.६५.

शुष्कर १.२.७३.२५२.

शुष्त्व ६.४.१९.१८५.

शुद्ध १.४.६०.३२२; २.२.६.४१५; ४.१.९३.

२१८; ५.१.११५.३६३; ८.२.८३.४१६.

शुद्ध° १.२.७२.२५२.

°शुद्ध २.२.३४.४३५.

शुद्धशब्द ४.१.४.२०१.

शुद्धा ४.१.४.१२०१.

शून १.२.१.११२; ६.१.३०.३२; ९१.७१.

४.१.१७३.

शूनवत् १.२.१.११२; ६.१.३०.३२.

शूनक्ष ३.१.७.२३.

शूर २.१.५६.३१२; ३.१.१२.२३.

शूर्प ५.१.२०.३४६; २८.२।१।१।७।२०

२१।२१।२२ ३।३

; ३७. ३५०; ३५१.

शूर्पानिष्पाव ३.३.२०.१४६.

शृगाल (प्रा.) १.३.२१.२२६.

शृङ्खल ५.२.७९.११।१२।१६।१७

शृङ्खलवत् ५.२.७९.३२८.

शृङ्खलवती ५.२.७९.३२८.

शृङ्खलसहचरित ५.२.७९.३२८.

शृङ्ग १३; १.१.५७.१५०; ३.३.५८.१५०; ५.

२.२८.१३७५; ३७६; ६.४.१४६.२३७.

शृङ्ग° ५.२.१२२.३१९.

°शृङ्ग ४.१.६०.२२९.

शृङ्गवेर २.१.१.३६३; ३७२; ३५.३२८.

शृङ्गा १५.

शृङ्गारक ५.२.१२२.३१९.

शृङ्गे (वै. श.) ६.१.४५.१२।१४

शृणोत्यादि १.४.५२.३३७.

शृणवत् २।४.

शृत ६.१.२७.१।१।४

शृष् (धा.)

शर्षय ६.४.५२.२०३.

°शृधि (पा. श.) ६.४.५२.२०३.

शृभाव ६.१.२७.२३७.

शु (धा.) इ.इ.२१.१२३.

शशरिथि इ.४.१२१.२१६.

शियन्ते इ.१.६०.१४.

शियन्ते इ.१.७.१२.

शे° १.१.१३.७०.

शेति इ.२.१५.१००; ५.इ.५५.४१५.

शेतिक्रिया इ.२.१२६.१२६.

शेत्यर्थ ५.इ.५५. १३१५१५.

शेष° (प्राण्य.) इ.इ.२१.१२७.

शेषात् इ.१.१३.७०.

शेष १.१.३.१७; २.८.६; २७.२७; ७२.८१६;

२.६४.२३३; ६९.२३९; २५०; ७२.२५१

१८११२३ ; इ.१२. २०२२२३ १८१

२२२२ ; २७७; ७८. १३१७१७२३ ; ४.

१०८. ११२१२२३ २३ ८ १२१३३

१७१७१८१८२१२२२५२७ ; इ.२.

२३.४१८; ४१९; २४.४२०; २९.४३०

२२ ; ३४.४३६; इ.५०. १११११११३३

२०२३२४ ; ५२. १५१५ ६६.४६८; ६७.

१८१८१९ ; इ.१.२. १३; ३. १०; ७.१३;

१.२०; १३.२३; २७.३७; ४५.५३; २.

१३५.१३१; इ.१३. २३३३ ; १४३; ४.

६७.१७७; ६९.१८६; ४.१.१२.२४५; २.

१२. २३१७ ; २१०; इ.१३२. ११११; ५.४.१५४.

१५१५११६ ; इ.१.५.१०; इ.४३.१५९;

४.२२.१८५; ७.२.२९; १३३.२३३; ७.

१.१.२५०; ३०. ११११११२ ; ३३.

२५३; १८. १४१४१५ ; १०२. १८१९;

३१४ ; ४.६०. ५१ १६१८१८२०२० ;

८.१.१२.३६९; ४७. ८१११११०

३७.

शेष° १.१.२७.२१.

शेषग्रहण १.२.६४.२३३; इ.१२.२७०; २७७

११२१२६ ; २१७७ ; ४.१.५१२४ ; ३.

३१२; ३१३; १०८. १७११२०२१

२२ ; ३५३; २.२.२३.४१९; इ.५०.४६३

११२०२३२४ ; इ.इ.१३.१२२; १३३;

४.११४.१८८; ४.२.९२.२१०; ५.४.

१५४.४१३; २२२८; इ.इ.४३.१५९; ७.

२.१०.३०५; १०२.३१०.

शेषत्व १.४.१०८.३५२; २१११; ३५४.

शेषनियमार्थ १.इ.१२.२७७; ४.१०८.३५२;

२.इ.५०.४६३.

शेषप्रकृत्यर्थ इ.इ.४३.१५९; ८.१.४७.३७६.

शेषलक्षण २.इ.१.४१३; ६७.४६८; ४.१.६६.

२२५.

शेषलक्षणा २.२.८.४२३; २४.४२३; इ.१.

१६१२६ ; १.४१७; ४५८.

शेषवचन १.इ.७८. १२१२१ ; ४.१.३०१; २.

२.२३.४२९; २४.४२०; इ.इ.१३.१५१

१७२४२५ ; ४.२.१२.२१७; इ.इ.४६.

२२

१६०.

शेषसप्तमी ७.२.१०२.३१०.

शेषा २.इ.५२.४६५.

शेषात्कर्त्तरि परस्मैपदम् (पा.सू.) १.इ.१२.

१७२४ ; २७६; १४.२७८; ६०. ८११०

इ.इ.८.१२३; ७.२.३६.२१३.

शेषे (पा. सू.) ४.२.१२.२१०.

शेषे प्रथमः (पा. सू.) १.४.१०८. १७२०;

३५२.

शेषे लोपः (पा. सू.) ७.१.२७.२५१; ३३.

२५३.

शेषे विभाषा (पां. सू.) ८.१.४७. ३७६.

शेषो म्यत्सखि (पा. सू.) १.४.१.३००.

शेषो बहुव्रीहिः (पा. सू.) १.४.१.३००; ६. ३.४६.१६०.

शैखण्ड ६.४.४४.२२६.

शैफालिक ५.३.५५.४१५.

शैब ४.२.५२.२२१.

शैलाल ६.४.१४४.२२६.

शैलालिन् ४.२.६६.२२६.

शैली ३२; २.१.३.३७७.

शैवपुर ४.२.१०४.२१३; २१४.

शैषिक १.१.७५.११०; ३.१.७. २२१२२ १५ ; ४. १.६२.२४५; ३.१.३२. २।८।१०।१७।१८ ३२१ ; १।४।६ ३२२; १।५६. २१।२१ ३२६; ३२७; ५.२.१४. ३१९ ३१३.

शैषिकानिवृत्त्यर्थ ४.३.१३२.३२१.

शो (धा.) १.४.२.३०८; ६.१.४५.३४; १०। १३ ; ३६.

श्याति ६.१.४५. १४।१५।१५।१५ ३६ ; ७. ४.४१.३५०.

शोक ३.२.५.१८; ७.३.५१.३३१.

शोक ३.२.५.१८.

शोकापनुद् ३.२.५.१८.

शोकापनोद् ३.२.५.१८.

शोण १.२.७१.२५१; २.२.२९.४३३.

शोणित २.४.८.४७५.

शोभन १.१.६२.१६२; २.१.३६.३२६; २. २८.४२१; ३.१.४३०; ३।२५; ११।१३; ६६. १०।१०।११।११; १४. ११।११; ५. १.५८.३५३; ३.४७.४११; ४.७.४३१; १३५.४३३; ६.२.१३९.१३५; १११.

१३१; ७.३.४.३१९; ८.१.६७.३७९; ७२. ३२३.

शोभनगार्ग्य २.४.६४.४१३.

शोभना २; ५.३.२८.४०८.

शोभनिक ३.१.२६.३६.

शोभनीय २.३.१.४३०; ४३१.

शौक्य २.२.८.४१३; ११.४३३; ५.३.५५. ४१४.

शौच २५.

शौचार्थ ६.१.८.४.५८.

शौण्ड २.१.१.३६०.

शौण्डादि (ग.) २.१.४०.३२६; ३२१; ५. ४.७.४३१.

शौनकादिभ्यश्छन्दसि (पा. सू.) ४.२.६६. २२५.

शौर्य २.४.७.४७४.

शौर्य २.४.७.४७४.

शौर्यकौञ्च २.४.१०.४७५.

शौलिक ४.२.१०४.२१५.

शौल ६.४.१४४.२२६; १६३.२३१; २३२; ७. ३.४.३१६; ३१९.

शौवस्तिक ४.३.१५.३३३.

शौवहान ७.३.८.३१९.

शौवहानाद्यर्थ ७.३.८.३१९.

शौवादंद् ७.३.८.३१९.

शौवाविध ४.३.१५६.३२३.

श्रु ८.३.२९. १।१।१।१।१ ३८.४३२; ४.४०. ४६३.

श्रुत्व ८.२.६.३१३; ३.२.९.४२१; ४.४०.४६३.

अच्युत (धा.)

अच्योतति ८.२.६.३१३.

°स्तिप् (न.) इ.इ.१०८.१५१.

अ° ८.२.५८.१५१२२.

अम् (प्र.) १.१.५६.१३८; २.२.३.४०३;
इ.१.१६१७; इ.१.३२.४३; ७८.४७१
११; ५.इ.७२.४३; इ.१.१६१.११६;
४.२.३.११३; ११०.३१६; ७.इ.१२.
१११३११४

अम्° (प्र.) १.इ.१०.२६५; २.इ.१.१६११
५.इ.७२.४३; इ.१.१६१.११३; ७.इ.
१२.३३९.

अमभाव ७.इ.१२.१५११९

अमर्थ इ.१.१८६.११३.

अमवत् १.१.७२.१३३.

अभिवकरण इ.१.१८६.११३.

अभिविधि १.१.६२.१३१७

अविकरण ८.२.५४.४१६.

असोरत्त्व इ.१.१२०.२१९.

असोरह्योपः (पा. सू.) १.इ.१०.२६८; इ.१.
७८.६१; ४.२.१६६; २२.१६८; .११०.
५१६; १२३.२२०.

आ (प्र.) १.१.५६.१३८; इ.१.३२.४३; ७८.
७७१११; इ.१.११०.२१६.

आ° (प्र.) इ.१.११०.२१६.

आचलोपः (पा. सू.) इ.१.७८.६१.

आभ्यस्तयोरातः (पा. सू.) इ.१.२२.१८१;
११०.२१६.

आविकार इ.१.८३.२५३.

अ (प्र.) १.१.५६.१३८; इ.१.३२.४३.

अग्रहण इ.इ.१.२५४.

°अग्रहण इ.४.८७.२१३; इ.१.१२.

अमशु १.२.१.११६; इ.१.४८.३३; १२७.
१११२

अत्यर्थ इ.१.४५.१४१५

अयन् (प्र.) १.१.६.५६; २७.२६; ५६.१३८;
इ.१.६७.१३१३१५ ४१५; ६०; ८७.६१;
१०.३३; १३१३१५१५१५१८२२३
२.८३.१११११२११२१३१३

अयन्° (प्र.) ८.२.५८.४३३.

अयनादि १.१.५६.१३८; २.२.३.४०३; इ.१.
३२.११२१२२२२३२२४२५२६; ४३;
इ.७.१६२०.

अयनादिबाधन इ.१.३३.३२.

अयनग्रहण ७.इ.७१.१३१७

अयनादि १.१.२७.३६.

अयनप्रत्यय ७.२.४८.२१६.

अयनविकरण १.१.२०.७६; ८.२.५८.१७१८

अयनविधान इ.१.१०.७०.

अयाम इ.१.५५.२५१७५

अयामग्र ४.१.१२.२१५.

अयामशु ४.१.१२.२१५.

अयामत्व इ.१.५५.१२३११४

अयामा इ.१.५५.३१३.

अयामाशब्द इ.१.५५.१३१७; ८१४

अयावदन् इ.इ.६२.४६६.

अयेत १.२.६४.२३७.

°अयेत° १.२.६४.२३७.

अयेतभार्य इ.इ.३४.१५१.

इत्येतयति ६.४.१५५.२५०.

इयेन १.१.४५.२१११; २.६.४.२३७; ६.१.४८.३७.

°इयेन° १.२.६.४.२३७.

इयेनपात् १.१.५७.१३२.

इयेनायते १.२.४५.२१७; ३.१.८.१६; १२; ११.३३; १२.२३; ६.४.४८.२०१; ८.४.६८.४६.

इयेनी १.२.६.४.११११११.

इयेनोत्थ ३.२.४.१८.

इयेनेय ६.३.३५.१५५.

अच्छन्द १.४.५१.३३१.

अण (धा.)

अशश्राणत् ७.४.३.३३६.

अशिश्राणत् ७.४.३.३३६.

अत् (अ.) ६.१.९८.७३.

अदर्थ ६.१.९८.७३.

अद्धा १.४.५९.३३३; ५.१.९७.३६२.

अद्धा° २.२.३४.१३६.

अद्धोपपञ्ज ३.१.८०.६६.

°अन्थि (पा. श.) ७.३.८६.३३७.

°अन्थि° (पा. श.) १.३.६७.२११; ३.१.४८.५५; ८.९.७०.

अपि (पा. श.) ६.१.२७.२८.

°अपि (पा. श.) ६.१.२७.२७.

अपित ६.१.२७.२८.

अपिता ६.१.२७.२८.

अमणब्राह्मण २.४.२.४६.

अचित्तम् (अ.) ७.१.७७.२६८.

अवण २३; २११२३; १.२.४३.२१५; ४४.२१६; ४५.२१८; ४८.२१५; ६४.२३३.

३.२.२६३; २.२.५.४०१; ४.२६.४७१; ३५.४८३; ८१.४१७; ३.१.९.२०; ११.७२; २.१०७.११५; १०८.११६; ४.२.१६१; ३२.१७५; ४.१.९०.२१७; १६५.२६८; ३.२.४.३०६; ६.१.४५.३३; ३६; ६०.१०; ६१.३०; ६५.१६; ६८.१६; ३.११२.१७५; ४.२.२.११२; ४६.१११; ४७.११८; १४८.१२३; ७.१.२०.२३७; ५८.२६१; ७२.११२.०१२२; १७५.१८२०; २.७३.३०२; ३.७०.३३३; ४.८.३३३; ६१.३५४; ८.२.६.३३१.

अवणा ४.२.५.२७३.

अवणार्थ १.३.२.२६३; ३.१.९.२०.

अविष्ठा° (ज्यो.) ४.३.३४.३०८.

आ° ६.१.२७.२७.

आणा ६.१.२७.२८.

°आणि° (पा. श.) ७.४.३.३३६.

आत् ६.१.३६.३३.

आद्ध १.४.३२.३३०; २.३.१७.४५०; ३.२.८०.१०९; ५.१.९७.३६२.

आद्धकर ३.२.१४.१००.

आद्धभोजिन् ३.२.८०.१०९.

आद्धशब्ध ३.२.८०.१०९.

आद्धादि ५.४.४२.४३६.

आद्धिक ६.२.८५.३३१.

आभाव ६.१.३६.३०; ११२.

आभाव° ६.१.३६.३०.

आयस् १.१.५७.११८.

आविण ५.२.३७.३७८.

आविष्ठीय ४.३.३४.३०८.

श्रोण्याति ८.२.८४. १३।१३

श्रोण्यामः १.४.२९.३२९.

शृणु ३.२.१३३.१२९.

शृणोत (वै. श.) ३.१.७.१५; ७८.६१;
८३.६३.

श्रावयति १.४.५२.३३७.

श्रावय ४.४.१४०.३३५; ५.४.३०.
४३४.

श्रूयते २५; ११; १.१.३.१९; ११.
१६; ५८.१५२; २.४५.२१९; ३.१.
२५५; ४.२६३; ७.२६३; ५.४.२३३; ९३.
३२३; २.२.११.५।१२; ३.१.३४. ४४५;
३६.२५; ४३. २।२।३; ४४.१९; ४५.१५
६७.५३; ८०. १०।१०।११; १२.७५
१४।१४; ३.१५.१५२; ४.१.१४.२०६;
९३.२३९; ५.२.१४.३१९; ३.५. २।२।३
६.१.६४.४३; २.११.१२१; ३.२५.१४७
१४।१५; ७.१.४०.२५३; २.१०.२८४;
३.५४.३३०; ८.१.१८.३७३.

श्रूयते ६.१.६.२२.

श्रूयन्ते १६।१८; ३.१.६७.५।६; ४.
३२.१७५; ६.३.१०९.१३४.

श्रूयत १.१.२७. १७।२०।२६; ५८.१५१;
२.६६.२१८; ४.१.१८.२५४; ६.३.३४.
१५१; १५२.

श्रूयेन् १५.

आश्रावय ८.२.९२.४३०.

उच्छ्रूयते ३.१.८९.७१.

विशृण्विरे ६.१.८.१३; १५.

संशृणुते १.३.२९.२८२.

श्रु (धा.) ३.३.९५.१५२.

श्रु (धा.) १.३.२९.२८२; ७.२.८.२८२.

श्रुत २.२.६.४१९; ५.१.११५.३६३.

श्रुत २.२.६.४१९; ३.२.१०२.११३; ५.१.
११५.३६३; ६.२.४९.१२८; १४८. १३७
१०.

श्रुति १.२.६४.२३३; २.४.३५.४८४; ३.३.

९५.१५२; ८.२.२५.४०५.

श्रुतिकृत् ८.२.२५.४०५.

श्रुतिकृत ७.१.७२.२६३; २६४.

श्रुतिभेद ७.१.७२.२६३; २६४.

श्रुत्य १०.

श्रुत्वा (अ.) ७.२.२३.२८२.

श्रूयमाण ६.१.९.१३; ७.१.७३. १।२।४।५
२६६; २.

१०. १।१६।३२.

श्रूयमाणविभक्तिविशेषण १.१.६३.१६८; ८.
१.१८.३७३.

श्रूयमाणाविशेषण ७.३.५४.३३०.

श्रेणि २.१.५९. १५।१६.

श्रेणिकृत २.१.५९. ४००.

श्रेण्यादि २.१.५९. १३।१५.

श्रेण्यादिसमाप्त ६.२.३८.१३९.

श्रेयस १.२.४८.२२४; ५.३.५५. ११।१२; ४.
७७.४२६; ६.४.१६३.२३२; ७.१.७२.

१७।२२; ६।१९।३२; ८.२.२३.४०१.
२६३; २६४.

श्रेयसी ५.४.१५६.४४४; ६.१.१५४.१६.

श्रेष्ठ ६.४.१६३.२३२.

श्रेष्ठतम ५.३.५५.४१६.
 श्रोत्रभाव ५.२.८४.३६९.
 श्रोत्रिय १.३.७.२६४; ५.१.१३०.३७१; २.
 ८४.३६९.
 श्रोत्रियवत् ५.२.९२.३६०.
 श्रोत्रियंश्छन्दोधीते (पा. सू.) ३.१.१२२.
 ८७.
 श्रोत्रोपलब्धि १६.
 श्रोत्र ५.१.१३०.३७१.
 श्रौषट् (अ.) १.४.६२.२३३; ४.४.१४०.३३५;
 ५.४.३०.४३४.
 श्रयधीन ५.४.७.४३१.
 श्रयर्थ १.४.१३.३१७; २.१.३६.३६९; ६.१.९१.
 ७३; ४.१.१६०.
 श्रयुकः किति (पा. सू.) १.२.१.१११; ३.२.
 १३९.१३१३६१८; ७.२.१०.१४३३;
 ३७.२९४; ४.२.१६.२३१६.
 श्लक्ष्ण ५.१.१६.३३३.
 श्लक्ष्ण° ६.१.२८.३६६.
 श्लक्ष्णमुख ६.२.१७७.११८.
 श्लक्ष्णमुखजातीया ६.३.४२.१५३.
 श्लक्ष्णमुखदेशीया ६.३.४२.१५३.
 श्लक्ष्णमुखमानिनी ६.३.४०.१५७.
 श्लक्ष्णमुखमानी ६.३.४०.१५७.
 श्लक्ष्णमुखवृत्कारिका ६.३.४२.१५३.
 श्लक्ष्णमुखा ४.१.५४.२३२.
 श्लक्ष्णमुखी ६.३.४२.१५३.
 श्लक्ष्णा ५.१.१६.३३३.
 श्लिष् (धा.) ३.१.४६. १४१८१८१९.
 आश्लिष्यते: ३.१.८७.३६८.

आश्लिष्यते ३.१.८७.३६८.
 उपाश्लिष्यत् ३.१.४६. ३५३.
 उपाश्लेषि ३.१.४६.५१८.
 समाश्लिष्यत् ३.१.४६. ३५३.
 श्लिष आलिङ्गने (पा. सू.) ३.१.४६. ५५१
 १२१५१२०.
 °श्लिषि° (पा. श.) ७.२.१०.२६६
 श्लु (पा.श.) ६.१.५.१०; ७.४.६५.३५४; ३५५;
 ७७. १४१५११५.
 श्लु° (पा. श.) ६.१.५.१०; ४.५.३६.
 °श्लु° (पा. श.) १.१.६१. १५१६१९८; २.
 ४.७.०.४१५; ४.१.१.११०; ६.४.१०४.
 २१३.
 श्लुवदतिदेश ३.१.३९.३६३.
 श्लुविकरण १.३.१२.२७१; ३.१.६७.५६; ९१.
 ७१.
 श्लुविधि १.१.६२. ७६२.
 श्लेष्मन् ६.१.१२.१७.
 श्लेष्मन् १.१.५७.१६८; १३३.
 °श्लेष्मन् ५.१.३८.३५१.
 श्लैष्मिक ५.१.३८.३५१.
 श्लोक १११२; १.१.४३.१०१; २.१.१.३६१;
 ३.२.८०.१०१; १२३.१३३; १२३; ४.
 २.६६.२६६; ३.१.०१.३१५; १०४.३१६.
 श्लोकशत १.४.६०.३६३.
 श्लोकादि ६.४.१६१.२३१.
 श्लौ (पा. सू.) १.१.६२.१६२.
 श्वगाण ७.३.८.३१९.
 श्वघात्य ३.१.१०७.८८.

शिश्वियतुः १.१.४४. १०३; १०३; ६.
१.३०. १५१२१; २३.

शिश्वियुः १.१.४४. ५१२६; १०३; ६.
१.३०. १६१२१; २३.

शिश्वियुथ १.१.४४. १०३; ६.१.३०.
३०.

शुशुवतुः १.१.४४. १०३; १०३; ४.
२.३०९; ६.१.१७. २३; ३०.२३.

शुशुवुः १.१.४४. १०३; १०३; ४.२.
३०९; ६.१.१७. २३; ३०.२३.

शुशुविथ १.१.४४. १०३; ६.१.३०.
३०; २३.

अशिश्वियत् १.२.१.११२.

अश्वत् १.२.१.११२.

श्वि (धा.) १.१.३. १३१२०.

श्विग्रहण ७.२.१४. २१२६.

श्वेत १४; १.२.७१. २५१; २.२.२९. ४३३; ४.
१.६४. २२६; ६.२.९३. १३२; ६.
३००.

श्वेततर ६.२.९३. १३२.

श्वेतफला ४.१.६४. २२६.

श्वेतवस् ३.२.७१. ११७१८१८.

श्वेतवहादि (ग.) ३.२.७१. १०८.

श्वेतवाह ३.२.७१. ११११.

श्वेतच्छत्रिक ५.१.१९. ३४४; ३४५.

श्वेत्रक ४.१.११४. २५७.

श्वोभूत १.१.५७. ११२.

श्वोर्क ६.१.१६९. ५५५५.

ष (प्र.) ४.१.१४.२३८; ५.४.११५.१५२; ८.

३.५५.४३६; ५९. १५११५; ४.३६.४६२.

°ष २६; १.१.९.२३; ८.४.१.३१३.

षकार ३.१.१. १११३; १३.१५; ६.१.६४.
३५; ८.३.३९. २३१२५१२६.

षकार° १.१.९.६२; २३.२०; २४.२१.

षकारग्रहण ८.३.३९. ७१२१२७; ५५.४३७.

°षकारादेशादि ६.१.१. १६; ४.१२०.२३७.

षकारान्त १.१.२४. २३; ६८. १५१७.

षकारान्ता १.१.६८. १७६.

षच् (प्र.) ५.४.११३. ४४१; ३५.

षट् (पा. शा.) १.१.२४. ३३५; ३.३९. १६१६;

४.१०१. ३५०; २.१.२९. ३२८; ४.८५.

३११४; ६.१.६. १११; ३.१०९. १७६;

७.१.२१. २३७.

षट्° (पा. शा.) १.१.२३. २५; २४. १११११
१४१५१११२१

षट्क ४.१.३६. १३१७१२०; ५.२.७७. ३८८.

षट्कमासिक ५.४.११६. ४४२.

षट्कुल ४.१.८८. २३९.

षट्चतुर्भ्यश्च (पा. सू.) ६.४.३. १२१.

षट् त्रिचतुर्भ्यः° (पा. सू.) ६.१.१७७. १०१.

षट्त्रिचतुर्भ्यो हलादिः (पा. सू.) ६.१.१६६.
१०५; १६७. १०५; १७७. १०१; ८.२.२.
३८७.

षट्प्रधान १.१.२७. ८८.

षट्प्रभृति १.२.३९. १६११६; २.१.१. १५१५.

षट्संज्ञक ४.१.३. ११९; १०.२०४.

षट्संज्ञा १.१.२३. २५; २४. ११११११११५।

२१; २५. १११०१११; ३९. २१; ६८. १७६;

४.१.३०४; ४.१.१०. २०३; ६.१.१६७.

१०५; १७२. १०७; ८.२.२. ५१७.

षट्संज्ञाज्ञापक १.१.२४. २३.

षट्संज्ञाभा ६.१.१७२. १०७.

षट्स्वर ६.१.१७२. १०७।१६.

षडङ्ग १९.

षडङ्गुलि १.४.१८. ३३८; ५.३.८४. ४२६.

षडङ्गुलिक ५.३.८४. ४२६.

षडह (य. वि.) ४.२.४२. २७७.

षडिक १.१.५८. २२१२४२५; ४.१८. ३३८; ५.

३.८४. ५१३; ६.१.६४. ८१८.

षट्ग्रहण १.२.२७. २०४.

षट्ठा (अ.) ६.३.१०९. १७४.

षट्घा (अ.) ६.३.१०९. १७४.

षट्भ्यो लुक् (पा. सू.) १.१.२७. ८८.

षटोः कः सि (पा. सू.) १.१.५७. १४२; ६.

१.६४. ८१३.

षण्ड ६.१.६४. ४२.

षण्डीयति ६.१.६४. ४२.

षण्ट ६.१.१०३. १११२७.

षण् ८.३.६१. १०१११११११११२०; ६४.

४४२; ११७. ४५०.

षण्णगरी २.१.५१.११३; ८.४.४२.४६३.

षण्णवति ८.४.४२.४६३.

षत्व २८; २९; १.१.५०.१२२; ५१. २१२४; ४.६०.३४२; ५५.६; २. १.१.३७१; ३.१.२६.३२१; १२३. २७; २.५७. ७८१; ४.४.९.३२१ १२; ६.१.१.२; ९. ६८१११०१० १; १३. १.१०; ६४. १०१२१२२; ५६; ६६. १५१५१६१६११२० १५; ४.१९. १८५; १८६; ८.१.१.३६४; २.६.३६२; २२.२३; २५.४०२; ३.१२.४२४; २९. ४२०; ३२९; ३९.४५; १२।३।३।६।६। १०१०११०११०।२०; ५।१२।१६।२२; ४१. १।२।५। ४३. १०११११२।२।२।२।४. ४५. १।२।५। ११११२।१४. ५६.४३८; ५९. १२।१५. २।६।८।१।२।१।२।६. ५।१५. १२।१३। १५।१५।२३. ४३. ७२.४३३; ८७. ४२. २१।२२; ११.४३८; ११०. १५।१८; ११२. ३।५।०; ४.१४.४५७.

षत्व° १.१.५१.१२३; २.१.२.३७६; ६.१.१. ५; ६६.६५; ४.२२.१८७; ८.२.१. ३२४; ६.३६२; ३.५६.४३८.

षत्व ६.१.१.१.

षत्व° १.४.६०.३३३; ८.२.६.३१३.

षत्वतुकोरसिद्धः (पा. सू.) १.४.२.३१०; ३. १.१११.८५; ४.१.६६. ११३.

षत्वप्रतिषेध (पा. श.) १.१.५१.१२३; ६३. १६७; ६.१.१.५; ६६.६६.

षधस्था (वै. श.) १.१.४७.११५; ११६; ६. १.७०. १२।१६.

षपूर्वादि ६.४.१३५.२२३; ११. ४।७।८।१।१।१।०। २२४

षपूर्वार्थ ७.१.८६.२७१.

षशब्दमात्र ८.३.६१.४१३.

षष् (सं. वा.) ११; १२; १.१.१.३८; २.२८. १६।१८ २०५; ४५.२१३; ३.१.२५३; ४.१८. ३३०; ६.१.३.१६७; २०१; ८८.६।७ ४.९.३२९; ५.३.८४.४२६; ६.३.१०९. १७४; ८.४.४२. १७।१८.

षष्° (सं. वा.) ६.१.१७७.१०९.

षष्टि (सं. वा.) २.१.१. ११११।१६।१७ ३८४; ५.१. ५८.३५३.

षष्टिक (सं. वा.) ५.१.९०.३६०.

षष्टिरात्र ५.१.९०.३६०.

षष्टिशब्द ५.२.५८.३८६.

षष्ठ ४.१.३६. १३।१७।२०; ३.१.३२.३२२; ५. २.५१.३८५; ७७.३८८.

षष्ठ ३.४.६७.१३५.

षष्ठाध्याय ४.३.१३१.३११.

षष्ठी (पा. श.) १.१.१. २०।२२; ३. ३।४।५ ३८; २५; ७.५८; २७. १८।१८।२३ ८।११।११ १२।१५।१५ ४१.१०। ११।१२; ४६. ११४; ४९.११८ ११९; ५०.१२० २६।२६ १।२।२।४।६।६।८।१।१।१।२। १।२।१ २३।२३।२।७।२।७।२।७ ५१.१२८; ६१. ७।८।११ १६०; ६५.१७०; ६७. ७।१७।१०। १५।२।०।२।२।३।२।४ २।२।६।१।२।१।२। १३।१४; २.१. ११।१२ २३ २३।२४; २।३; ४.२.१.३२१; ४९.३३२

षष्ठीबहुवचन ७-१-५४-२५६.
 षष्ठीयुक्त १-४-९-३१५.
 षष्ठीविधान २-३-६५-४६७.
 षष्ठीविषय २-३-३२-४५६; ४५७.
 षष्ठी शेषे (पा. सू.) २-३-५०-२६४.
 षष्ठीसमर्थ २-१-१-३६५; ३-१-८-२३१७;
 ५-१-११९-३६६; ३६७.
 षष्ठीसमास १-१-३-४७; २-४३-२१५; २-१-
 १-३६३; १८-१११२१७७१८१९;
 ३६७; ३६-१२१४४;
 १४१५; १०१६१९; १९-२१२६१८८१
 १०; ४-२६-१४१५१९६;
 ७-४-६०-३५३.
 षष्ठीस्थानेयोगत्व १-१-४७-११५.
 षष्ठीस्थानेयोगा १-१-५६-१३८; ६७-१७१; ६-
 ४-१३०-२२३; ८-२-१-३६५.
 षष्ठ्यतसर्थप्रत्ययेन (पा. सू.) २-३-२९-४५६;
 ३२-४५७; ५-३-२८-४०२.
 षष्ठ्यतस्प्रत्यय २-३-३०-४५६.
 षष्ठ्याधिकार १-१-३-१११२१२;
 ५०-१६१९.
 षष्ठ्यनिर्देश ७-१-९०-२७३; २-३७-२११.
 षष्ठ्यन्त १-१-४९-११६; २-४३-२१५;
 २-७८१७८; २-३०-१३५;
 ४२६; ३-१-८-११२२२३२५;
 ५-१-५९-३५५; ६-४-१३०-२२२.
 षष्ठ्यभाव ६-४-६२-२०५; ७-१-७२-२६५; ९०-
 २७२; २-३७-२१६; ८-२-३०३.
 षष्ठ्यर्थ ११; १३; १-१-४६-११४; ४९-११६;
 ६१-१६०; २-१-३१-३६६; २-२-४-२३३;
 म. भा. श. को १३१

२१११११२११४; ३-६२-४६६; ५-२-६२-
 ३८७; ६-४-३९२; २१२३३;
 ५६; २-११-१२२; ८-१-१-३६३.
 षष्ठ्यर्थत्व १-१-४६-११३.
 षष्ठ्या आकाशे (पा. सू.) ६-३-२५-११७१
 १०११११२.
 षष्ठ्यच्चारणसामर्थ्य ६-४-४७-११६.
 षष्ठ्युत्पन्न ३-१-२६-३१.
 षसि° (पा. श.) ६-१-६-११.
 वाक्कुल ४-१-८८-२६६१७.
 षात्पदादिवरग्रहण ८-४-३५-४६५.
 षान्तभूतपूर्व ८-४-३६-४६३.
 षाष्टिक ३-१-३-१८; ५-१-५८-३५३; ६-१-७०-
 १६; १५८-१२.
 षि° (धा.) ३-३-९५-१५२.
 षिकन् (प्र.) ४-२-६०-२१५.
 षित् (पा. श.) ४-१-७-२०६; ७-८-३३२; २-
 ३६-२३३; ४-९-३१५.
 षित्° (पा. श.) ४-१-३-२००; १७-२०६;
 ७-१-१-१२१४१४१५१५१६१
 १९.
 षित्करणसामर्थ्य ४-१-३-२००; १७-२०६.
 षिदर्थ ४-४-९-३२९.
 षीध्वंग्रहण ८-३-७९-४१५.
 षीध्वम् (प्र.) ८-३-७९-४१६; ४१५.
 षीध्वम्° (प्र.) ८-३-७९-४१७.
 षु (वे. श.) १-१-१५-१३१२.
 षुक् (प्र.) ३-२-१३५-१३५.
 षुक् (आ.) १-१-५६-१५०; ४-१-१६१-२६५.
 षुक् (आ.) १-१-५६-१५०.
 षण्यण (प्र.) ४-३-१२०-३१९.

षोडश ६.१.६४. ^{८१८}४२; ३.१०९.१७३.

षोडश १.२.६४. ^{१५}२४; ६.३.१०९.१७३.

षोडशफल १.२.६४. ^{१६}२६.

षोडीयति ६.१.६४. ^{१५}२६.

षोढा (अ.) ६.१.१०९. ^{१७३}१७३.

षोपदेश ६.१.६४. ^{१५}२६.

सु ८.४.४१. ^{१६३}४३.

सुत्व (पा. श.) ६.१.६४. ^{२३१२४}२३१२४; ३.१०९.
^{२३१२४}२३१२४; ^{१७३}१७३; ८.२.२५. ^{१०९}१०९; ३.१३.
^{१७३}१७३.

सुत्व° (पा. श.) ८.३.२९. ^{१३१३१४}१३१३१४; ४.४१.
^{४३३}४३३.

सुना सुः (पा. सू.) ८.३.२९. ^{१४}४३.

सुत्र (प्र.) ४.२.१०४. ^{२१७}२१७.

सुत्र (धा.) ६.१.६४. ^{१६}२६.

सुविति ६.१.६४. ^{१६}२६.

सुव्यति ६.१.६४. ^{१६}२६.

निरसुवत् १.४.६२. ^{१८१९}३४३.

सुसुपति ६.१.६४. ^{१६}२६.

तेसुव्यते ६.१.६४. ^{१६}२६.

तेसुव्यते ६.१.६४. ^{१६}२६.

सुव्° (धा.) ६.१.६४. ^{१३}२३.

सुव्वि (पा. श.) ६.१.६४. ^{१६}२६.

°सुवु ६.१.६४. ^{१५१२१२२}४२.

सुवुक्लुवाचमां शिति (पा. सू.) ७.३.७१.

^{१५}३३३.

सुणान्ता षट् (पा. सू.) १.१.२३. ^{२०}२०; २४.
^{१५}२३; २५. ^{१०}२०; ३९. ^{२०}२०; ६८. ^{१७६}१७६; ८.२.
^{२.३२७}२.३२७.

सुफ (प्र.) १.१.६२. ^{२२१२२}१६३; ^{२५}१६५; २.४.२६.
^{४७९}४७९; ४.१.१८. ^{२१०}२१०; ७५. ^{१६१७१९८}२२८
^{१९१२०१२३}१२३.

सुफ° (प्र.) ४.१.१८. ^{१६१७}२१०.

°सुफ (प्र.) १.१.६२. ^{१६३}१६३.

सुफक्° (प्र.) ४.२.१००. ^{८१७०११}२१२.

सुप्रद (प्र.) १.१.६२. ^{१६१९}१६१९; २.४.२२. ^{२३}२३; २.
^{४.२६.४७९}४.२६.४७९; ४.१.७४. ^{२१८}२१८; ७८. ^{२१६}२१६
^{२५}२५; ^{८१६१११}८१६१११; ^{८१७}८१७; ६.१.१३. ^{३०}३०
^{१६}१६; ^{६१.४१}६१.४१; ७.२.२०. ^{२१८}२१८; २१.
^{२१२}२१२.

सुप्रदन्त ६.१.१३. ^{१६१२३}१६१२३.

सुप्रविधि ६.१.६१. ^{१४}४१.

सुप्रदः संप्रसारणं पुत्रपत्योस्तत्पुरुषे (पा. सू.)
१.१.४५. ^{१०१६१९८}१९८.

सुप्रत् (प्र.) ५.१.१२. ^{३७१}३७१.

सुप्रविमान ८.३.७९. ^{४३३}४३३; ^{४११}४११.

सुवक् (धा.) ६.१.६४. ^{१६}२६.

सुवक्ते ६.१.६४. ^{१६२४}१६२४.

°सुवक् (धा.) ६.१.६४. ^{१३}२३.

°सुवकृति (पा. श.) ६.१.६४. ^{१५१२२}४२.

सं ६.४.२२.१८७.
 सं० ६.४.२७.१९९; ८.२.३८.२०३.
 सं ६.४.२७.२००.
 सं० १.३.९.२७५.
 स (प्र.) ४.१.९.१९५.
 स (वर्णः) ६.४.२२.१८७; ७.२.१०६.३११;
 १०७.३१२; ८.२.२३.१११ २२।२२।२२।
 २५; २५.२०२; ७२.२१३; ३.१२.२२५;
 ३७.२३२; ५६.२३८.
 सं (वर्णः) १.१.९.२३.
 संयत० ३.२.१८८.१३७.
 संयन्तु १३.
 संयसश्च (पा. सू.) ३.१.७१.६०.
 संयुक्त ३.२.११५.१२०; ४.४.९०. १६।१६।१७.
 संयोग (पा. श.) २६; ३३; १.१.७.५६; ५७
 ११।११।१५।१६।१७।११।२० ; ७।१; ५७.
 ११।११।१२ ; १५१; ४.१.०९. १७।१८
 १५५; २.१.३६०; ५.१.३८. ३५१; ३.५५.२१५;
 ६.४.८२. २।११।११ ; ७.३.८६. ३३७.
 संयोग० (पा. श.) ५.१.३८.३५१.
 संयोगनिवृत्त्यर्थं १.२.२८.२०६.
 संयोगसंज्ञा १५।१६ १.१.७. २०।२२।
 २५ १।३।२१।२१।२७ १५।
 ; १६।२१।२२ ; १।२।१२।१२ ; ५७.१५।
 १२३.

संयोगादि १.१.७. ११।११।१२।१२। १७।१७।
 १७।१७।१९।१९।२०। २० ; १३।२५।२५ ;
 १।२ ५९; ४.१.३.३१६; ३.१.३६.२६; ६.१.
 ३.११; ७१. १२।१२ ५०; १३५.२३; ७.४.
 १०.३२७.
 संयोगादिग्रहण १.४.१.३.३१६; ३.१.३६.२६;
 ७.४.१०. १३।२३.
 संयोगादिलोप १.१.७. २।२०; ५८.१५५;
 २.६.२.३३; ६.१.१३. ५३; ६८.
 २३; ८.२.१.३८५; ६.३९१; ३९२; २३.
 २०१.
 संयोगादिलोप० १.१.५८.१५५; ८.२.१९.
 १३।१९; २१.२००; ४.१५.२५८.
 संयोगादिलोप० ८.२.२२.२००.
 संयोगादिलोपबलीयस्त्व ६.१.६८.२६.
 संयोगादिलोपार्थ १.१.२७.११५.
 संयोगादिलोपार्थ १.१.७.५८; २७.१९५.
 संयोगादेरातो धातोर्यण्वतः (पा. सू.) १.
 १.७. ५७; ६।२७.
 संयोगान्त १.१.७. ७।१३। ११।१५। १५।१५ ;
 २३।२७ ५८ ; ३.२.१०७.११५; ७.४.९०.
 ३५९; ८.२.६.३९१; २३. ३।२१।२२।
 २।२।२।२ ; १।२ ; २०२.
 संयोगान्तलोप (पा. श.) १.१.५७.१२३; २.
 ६.१. १९।२२।२३ ; ४.१.८७.२३८; ६.१.

६८. २।५।५।७।८।१।१।१२। १३। १५।१५ ;
 १।७।७।१० ; ३.६८.१६७ ; ७.१.३९.
 २१
 २५६ ; ८.२.१.३८५ ; ६. ११।१२ ; ३९२ ;
 २३. ६।११।११
 २०१.

संयोगान्तलोपप्रभृति १.१.५८. १८।१९
 संयोगान्तलोपः सस्य च (न्या.) ८.२.२३.
 ११
 २०१.

संयोगान्तस्य लोपः (पा. सू.) १.१.७.
 ५।२६ ; ४.१.८७.२३८ ; ८.२.१.३८५.

संयोगान्तस्य लोपोऽरात् (न्या.) ८.२.२३.
 २१
 २०१.

संयोगान्तार्थ ३.२.१८७.११५.

संयोगार्थ १.२.६.१९८ ; ७.४.९०.३५९.

संयोगे शुरु (पा. सू.) २९ ; १.१.५७.१४८ ;
 १४९.

संयोगोपध १.४.१३.३१६ ; ४ १.६०.३१५ ; ७.
 ४.१०.३२७.

°संयोगोपध ४.१.४४.२१७.

संयोगोपधग्रहण १.४.१३.३१६ ; ६.१.१३५.
 १३ ; ७.४.१०. १८।१९।२३

संयोगोपधलक्षण ४.१.५५. १४।२० ; ६०.
 २२८.

संयन्तु २६ ; ३३ ; ८.२.६.३९६.

संयत् ६.४.४०.१९६.

संयत्सर २.२.५ २०९ ; ५.३.२२. ८।८।१२।
 १२

संयत्सरग्रहण ७.३.१५.३२९.

संयत्सरजाता २.२.३६.४३१ ; ४.१.५२.
 २२२.

संयत्सरपर्यन् ४.२.२१.२७५.

संयत्सरपूर्व १.१.३०.१२.

संयत्सरावर २.१.३१.३८५.

°संवार (पा. . .) १.१.९.६१.
 संवाह २.४.१०.४७५ ; ७.३.१४.३३१.
 संविज्ञान ८.३.४५.४३६.
 संवीत ६.१.९१.७९ ; ४.१.१७९.
 संवीति २.४.५६. १२।१५.
 संवृत (पा. श.) १३ ; १०।१७।१५।१७।१८ ;
 ३।७।८।११।११।१२ ; १६ ; १.१.९.३६ ; ९.
 ६९ ; ८.४.६८.४६६.
 संवृतता १.२.३०.२०७.
 संवृतताप्रत्यापत्ति १५ ; ८.४.६८.४६५.
 संवृतनिवृत्त्यर्थ १६.
 संवृतादि २।२।२।२७ ; ८।१।१५.
 संवृतावर्ण १.३.१०.२६९.
 संवृत्त ५.३.५७.४५७ ; ७.२.१०७.३१३.
 संवृह ४.३.१२०.३१२.
 संवृत्सर १६ ; २६ ; ५३ ; ८.२.६.३९६.
 संशय ५.२.३७. ६।१२ ; ३.४५.४११.
 संशितव्रत ३.३.१५६.१६५ ; ७.४.४१. ८।११
 ३५०.
 संसद् २.२.३४.४३५ ; ४३६.
 संसर्ग २.१.१. २३।२।२४ ; ५.२.९४. १६।१९
 ३९३.
 संसर्गयुक्त ५.२.९४.३९४.
 संसृष्ट २.१.१.३६५ ; ३५.३८७ ; ४.४.२४.
 ३३१.
 संसृष्टनिमित्त ४.४.२४.३३९.
 संसृष्टशब्द २.१.३५.३८६.
 संसृष्टार्थ २.१.१. २२।२४
 ३६५.
 संस्कृतम् (आ.) ६.१.१३५.११ ; १२ ; ४.
 ११०.२९६.
 संस्कृत् ६.१.१३५.११ ; १२ ; १५ ; ४.११०.
 २९६ ; ८.३.१२.४२५ ; ४२५.

संस्कार २४.१०.४७५; ५.१.१११.३६७.
 संस्कारार्थ ६.१.८४.३७.
 संस्कारोत्तरकाल ५.
 संस्कृत ४.१.८८.१४१४; ११११५; ३.२५.
 ३०७; ५.१.११९.३६७; ६.१.८४.५१.
 संस्कृतम् (पा. सू.) ४.३.२५.३०७.
 संस्कृत्य (अ.) १.१.१.१८.
 संस्त्यान १.२.६४.२६; ४.१.३.११८.
 संस्त्यान १.२.६४.२४२५; २.३६; ४.१.३.
 २७२८२८; १६८.
 संस्त्यानविवक्षा १.२.६४.२६; ४.१.३.
 १६८.
 संस्त्याय २.४.१०.४७५.
 संस्त्यायविशेष ७.३.१४.३२९.
 संस्पायन ६.१.६५.२१.
 संस्वेदयुः (वै. श.) ७.४.३५.३५०.
 संहत ५.२.२९.३३६.
 संहनन ५.१.५९.१२१२.
 संहित १.१.२७.८७; ६.१.१४.९५.
 संहिता (पा. श.) १.१.५०.१२०; २.३९.
 २१२; ३.१.२५३; ४.८४.३२६; ३११७.
 १४; १०९.३५४; ८१५१२३; ३५५; ३५६;
 ११०.३५६; ६.१.७२.५१.
 संहिताकार्य ८.३.३४.३३०.
 संहितागुण ५.१.११९.३६७; ६.१.७२.५१.
 संहितायाम् (पा. सू.) ६.१.७७.५१; ८.३.३४.
 ४३०.
 संहितासंज्ञा १.१.१०९.३५४; १२१७७; ३५५; ३५६;
 १०११११२१३.
 ८.३.३४.४३०.
 सक् ७.२.३.१०११११३१११६.

सककार ११९६; १.१.१२.६५; ७२.२२२४.
 २५; ४.१३.१२१३.
 सकण्टक १.२.३९.२१२; ३.३.१८.११७; ४.
 २१.२१७२; ४.१.९२.२४५.
 सकर्तृक ३.१.८.३३.
 सकर्मक १.१.४४.११७; ३.२.७.२१२३१५;
 ६२.२८८; ४.५२.३३८; २.३.५.४३५;
 ३.१.८.१७१८१११११२३१२४; ८७.
 १०११९ २४२७२७; १११११५.
 ६६; ६८; ६९; १०७.
 ८५; ४.६९.१६०; ५.३.५५.४५५;
 ६.१.१३५.९१; ७.२.२६.२६९; ८.१.
 ७०.३३९.
 सकर्मक ३.४.६९.१६०.
 सकर्मकग्रहण १.२.५८.२६५; ३.१.१३२.९१;
 ३.१०.१११.
 सकर्मकानिवृत्त्यर्थ ३.४.६९.१६०.
 सकर्मकार्थ १.२.५८.२६५; २८५; ६५.२१३;
 ८६.२१९.
 सकल १.१.२७.८७; ६.३.७९.१७७.
 सकाम ६.१.१४.९५.
 सकार १११९; ३९; ३२; १.१.५१.१२७; २.
 ४५.२१२३; ६.४.२३१; ३.२.२.२३३; ३.
 १.१.२.३३; ५.४.७.४३१; ६.१.६४.३३३.
 ५; ४.२.२.१८११२०१२२; ७.१.३३.२५२;
 ३.१.१९.३३३; ८.१.१.३६५; २.२.५.४५१.
 ११; ४०३; ८०.१३१५; ३.१.२.२५६१.
 ६; ३९.४३२; २१६१२३१२४२६१.
 २७; ५६.४३८; ५९.१११९१२०१.
 २० ६१७७८८; ११०१२२२३ ४५.
 ; ४४९;
 ६५.१७१७; ८७.४६६.

सकार° १.१.९.६२.
 °सकार ४.१.१.१९०.
 °सकार° ५.३.७२.४३२.
 सकारक २.१.१. १११७२.
 सकारकविशेषण २.१.१. १११७२.
 सकारग्रहण ८.२.२५.४०३; ३.३९. ५१९१४;
 ५६.४३८.
 सकारप्रतिषेध ८.२.८०.४१३.
 सकारलोप ६.४.२२. २११२२.
 सकारादि १.१.६३.१६९; ६५. ३१३१४; ६.१.
 १३५.९८; ७.२.५९.२६८.
 सकारान्त १.१.५६.१३६; ५८.१५६; ४.१.
 ८७.२३८.
 °सकारापाय ३०.
 सकारोपजन ३८.
 सकाष्ठ ६.३.७०.१७७.
 सकृत् (अ.) २३; १.२.६४. २४६; ४.८४.
 १३१७३१९६१८ ; २.३.३७. २८१९ ; ३.
 १.१.१९.९३; २.१.२४.१२५; ५.४.१९.
 १९.११९१२१ ; ४.६.३; ६.१.८४. ११७०१
 १११२२१२५१२७ ; ५२; १०८. ११११५ ; ४.
 १०४.२१४.
 सकृदाख्यातनिर्ग्राह्या ४.१.६३.२२५.
 सकृदादेश ५.४.१९.४३२.
 सकृद्गति १.१.५६. १२१७७२४ ; ४.२. १७२३
 १४० ; ४.२. ३०५ ;
 ६.३.४२.१५८; १३९.१७७; ४.६.२.२०७;
 ७.१.२६.२५०; ५०.२५८; ५४.२६०;
 ७३.२६६.
 सकृद्विधानार्थ ४.१.८३.२३५; ५.१.१.३३५.
 सकृद्विहित ४.१.८३.२३५; ५.१.१.३३५; २.
 ३३८.

सक्तु ५; ११०१२१९८ ; १.१.५७.१२१; २.३.
 ७०.४७०; ३.२.११४.३१९/१० ; ४.२.
 ३६.२६९; ३.२५.३०७.
 सक्तुधानी ३.३.१२६.१५६.
 सक्थि (प्राण्य.) १.१.१.१०; ७२.१२७; ३.२.
 २५९; ६२. ३१७१७१२१ ; ३.१.५.११;
 ७.२.१०१.३०९; ३.८६.३३७.
 सक्रियाविशेषण २.१.१.३६३.
 सखि १४ ; १.१.१५. १३१३ ; ७२. २५१२५;
 १२८; २.१.२४. २३२३ ; ३८४; ६.१.
 ११२.८५; ४.४.८.२०८; ७.१.१. १८१८१
 १८१८१९१९१९९ ; ७.१.९६. २६१२६;
 २.११५.३१४; ३.११९.३४२.
 सखि° ६.१.११२. २५१२५ ; ८५; ७.३.११९.
 ३४२.
 °सखि° १.१.७२.१२७.
 सखिव्यञ्जनाद्यर्थ ७.२.११५.३१४.
 सखीयति (पा. श.) ६.१.११२.८५.
 सखीवर्जित १.४.३.३९२.
 सख्यं १४ ; १३११५.
 सख्यर्थ ७.२.११५.३१४.
 सख्युरसंबुद्धौ (पा. सू.) १.१.४७.११६.
 सगति ८.१.६८.३३०.
 सगतिक १.४.१३. ६११२ ; २.१.४७.३१९; ६.
 २.४९.१२३; ८.१.१.३६३; ४.३६५;
 ६८.३३०.
 सगतिग्रहण ८.१.१.३६३; ४.३६५; ६८.
 ३३९; ३८०.
 सगतिरपि तिङ् (पा. सू.) ८.१.५७.३७३.
 सगिङ्गविधि ७.२.३.२६०.
 सगो ६.३.८३.१७१.

१३।१५।१८।२०।२२; २।७।७।९।११; ४.२.
३०८; १०१.३५०; २.४.८५.५००; ३.४.
८२.१८२; ४.२.१.३०२; ६.४.२२.१८९;
८.४.२०.१०।११; २१.१२।१५; ६५.
२६५.

संख्यात्व ५.१.२८.३२९.

संख्यादि ४.१.२७. १५।२१।२३; २१२; ५.२.२५.३७३.

संख्यादेश ५.२.४८.३८३.

संख्यान १३.

संख्यापद १.१.२४.३३; ५.२.५२.४१९; ४१२;
८.१.१.३६२.

संख्यापूरण ५.२.४८. २२।२३; ३८३.

संख्यापूर्व २.१.५२.३९६.

संख्यापूर्वपद ५.१.२०.३२५; ३२६.

संख्यापूर्वो द्विगुः (पा. सू.) १.४.१.२१५.

संख्याप्रकृति ४.२.६४.२२५.

संख्याप्रदेश १.१.२३. ८।९; २१।२१; ८३.

संख्याप्रयोग १.२.५८.२३०.

संख्यायाः संज्ञासंघसूत्राध्ययनेषु. (पा. सू.)

५.१.१९.३२३; ३४४.

संख्यायाः संवत्सरसंख्यस्य च (पा. सू.)

७.३.१०.३२०.

संख्याया अतिशदन्तायाः कब् (पा. सू.)

१.१.२३.२२; ५.१.२३.३४७.

संख्याया गुणस्य निमाने भयद् (पा. सू.)

५.२.४८.३८३.

संख्यावत् १.१.२३. १७।२०.

संख्यावयव २.४.८४.४१२.

°संख्यावयव २.४.८४.४१२.

संख्यावाचिन् १.४.२.१.३२९.

संख्याविशेष १.१.३८.९६; २.१.१. १३।१४.

संख्याविहित ५.१.१९.३२३; ३४४.

संख्याव्ययदिर्धीप् (पा. सू.) ४.१.२७.२१२;

५.२.२५.३७३.

संख्याशब्द १.१.७२.१८९; ४.१.३.३१६; ५.१.

५८. १४।१४; ३५३; ३५४.

संख्यासंज्ञ १.१.२३.१८२.

संख्यासंज्ञा १.१.२३. ५।५।६; २५. ९।९।१०।

१०।११।१२; २६.१७; ३९.९९; ४.१.

३०४.

संख्यासंहनन ५.१.५९.३५२.

संख्यासमास २.१.२०.३८२; २.२५. १६।१९.

संख्यासंप्रत्यय १.१.२३.८०; ३१; ८३.

संख्यासामानाधिकरण्य २.४.१.६।७.

संख्यासामान्य १.२.६४.२१६.

संख्यासाम्य १.२.१०.२६९.

संख्येय २.१.१. १०।७३; २.२४. ८।९; २६।

२६; २५. २।७।९; ३.१. १३।१३; ४.१.

९३. १३।१९; ५.१.५८. १५।२०; ३५४; २.

४८. ३८२; ३.५२. ४१९; ८.१.१. १।१.

संख्येय° २.१.१.३७३; २.२५. ४२८.

संख्येयपूरणं ५.२.४८.३८३.

संख्योत्तरपद २.१.१.३७३; २.२५. ४२८.

°संख्योपचारानुपपत्ति २.२.२४. ४२३.

संगत २.१.१. ३६५; ३.१.७. १६; १०५.

९।१५.

संगतकरण १.३.२५. ७।१२.

°संगतकरण १.३.२५. २६९.

°संगतकरण° १.३.२५. २६९.

संगतग्रहण ३.१.१०५. १५।१५.

संगतार्थ २.१.१. ३६५; ५.२.२८. ३७३.

संगृहीत १.१.९६; ५७. ८१११५१२१ ; २.१. १०११११५ ; २.६.११२; ४.६२.१११; ७४.११५; ३.१.९४.८०; ४.१.१.१११; ७४.२१८; ८७.२३८; ३.१५५.३१५; ६. १.१५८. १३१३ ; १३०; १८२.११०; ३. ४३.१५१; ७.१.१.२३८; २.१०१.३०१; ८.१.१.३६३; ५५.३७८; २.३. ११११२ ; २५.१०३; २.४२. १११२१२३१२३ ; ४०७ २

संगृहीतव्य ३.१.९४.८०.

संगृहीत ३.२.१३५. १३१३ ; १३१३.

संग्रह (ग्रं.) १२२१ ; २.३.३६. १११११ ; ७. ४.९२.३५९.

संग्रहण १.१.७२.१८८; ६.१.५८.४०; ८.३. १३.४२५.

संग्राम (धा.)

संग्रामयति ३.१.१२. ७८.

असंग्रामयत ३.१.१२.२३.

संग्राम १.१.७२.१८३.

संग्राह ३.३.३६.१८८.

संग्र १.२.७३.२५२; ४.१.७८.२३०; ८७.२३८; १५१. ११०; १६१. १५१७ ; १६८.२६८; ५.१.५८.३५३; ५९.३५५; ५६; २. २१.३७३; ६.४.१७४.२३५.

संग्रप्रतिषेधार्थ ४.१.१६८.२६८.

संग्राङ्गलक्षणेष्वभिन्नामण (पा. सू.) ४.१. ८७.२३८; १५१.२६२; १६१.२६४; ६.४. १७४.२३५.

संग्रात ३५; ३१; १.१.५७.११७; ६५- १८१८१ २०१२२ ; २.४५.२२०; ३.१.२५६; ४.

म. भा. श. को. १३२

१३. २११२२२२२३१२४२५ ; ३१८; ५७. ३४१; २.१.१.३६५; ४.१.१४.२०६; ४८.२१९; ५.२.२९.३७३; ६.१.१८६. ११२; १९२.११४; २.१३९.१३६; ४. ४२.१६८; १०४. १२१२११४ ; ७.२.३. २८१; ३.४४.३२२; ५४.३१३; ४.१. ३४९; ९३.३६०; ८.१.७०.३८१; ७१. ३८२.

संघातग्रहण ५.१.१२५.३७५; ६.४.४९. ८११११ ; ११११९ ; ७.३.४४. ३२३ ; २१३१ १३ ; ५०. २१५१३२३१२३.

संघातग्रहणसामर्थ्य ६.४.४९.२०१.

संघातप्रतिषेध १.१.६५.१६३.

संघातभक्त १.१.४७.११७; ३.६०.२६६; ६.१.१८६.११२; ७.१.७३.२६६; २.८२. ५१६; ८.४.१७.४५९.

संघातविगृहीतार्थ ४.३.७२.३१३.

संघातान्तर ३६.

संघातार्थवत्त्व ३५; ३१; १.२.४५. १२१११ १६

संघादि १.३.१०.२७५; ४.३.१२७. १९१२२

संघुषित १.१.४४.११०; ७.२.२८.२१०.

संघुषिता ७.२.२८.२१०.

संघुष १.१.४४.११०; ७.२.२८.२१०.

संघुषक १.१.५०.१२३.

संघुषा १.१.४४.११०; ७.२.२८.२१०.

सञ् (धा.)

सञ्चते १.४.५१. २१२१३ ३३४.

सञ्चसे ७.१.३९.२५७.

सञ्चति (पा. श.) १३.

४.१.१. १७। १९। २१। २३ . २। ४। ६।
 १९०; १९१; १४.२०५; ४२.२१६; ८२.२३४
 १८ ; २.२५.२३५; ३.९८.३१३; ११६.
 २। २। ४।
 ३१७;
 ५.१.३. १९। २१।
 ३३८; २८.३४८; ५८.३५२;
 १४.३६१; २.१३.३७५; ४२.३७९; ५९.
 ३८६; ८२.३८८; ११.३८९; ३.७२.४२३
 २१ ;
 ६.१.३७. १६। १७।
 ३३३; १३५.६३; २.४२.
 १२६; १०६.१३३; ३.१०.१४४; ७। ७।
 ८। ८। ; २१.१४७; ५७.१६३;
 ७.१.१.२३६; १६.२७३; २.९७.३०७;
 ८.२.८३. १२। १४।
 २१६; ४.३. १८। १८। २१।
 २३

संज्ञा ° १.१.१. ८। ३। २। १। २। ४। १। २। ३। ४। २। ५।
 ३। ३। ;
 ५.५.५; ५.५; ११. ६६ ; ६७; १२.६८;
 २७. १। १२। १५। २७। ८९; ३.१०.२६७;
 १२.२७३; २.४.५.४.४८; ३.२.८.९६;
 ४.१.१.१.१.१; ३०.२१३; ५२.२२१; २.
 २५.२७५; ६.१.१.३.२.१; १५८.९८; ३.
 ६६.१६५; ७.१.१६.२७४; ८.२.१.३८५।
 ११। २० ; १८.३९८; ८६.४१८; ३.१५.
 ४२६.

संज्ञाकरण १.१.१.३७ ; २३. १७। २७ ; २७.
 १७। २८; ८१; ३८.१६; ४४.१०३; २.१.
 १२। १६। १९। २७. २०। २१। २२। ३२. २०। २४।
 २५। २५। २६ ; २०९; ४३.२१५; ४.२३.
 ३२४; ३.१.१.३; १२.७६.

°संज्ञाकरण १.१.४.१०३.
 संज्ञाकारिग्रहण ४.१.९३. ७। २५।
 २५०; २५१.

संज्ञाकारिन् ४.१.९३.२५०.
 संज्ञागोत्र ४.१.१०४.२५३.
 संज्ञागोत्राधिकार ४.१.१०४.२५३.
 संज्ञाग्रहण ३.३.१९.१४६; २०.११६; ४.२.
 २१. २७०; ५.१.९०.३६०; ८.२.२.
 ७। १२।
 ३८७.
 संज्ञाग्रहणसामर्थ्य ५.२.९१.३८५.
 संज्ञातृ २.२.२२.४५६.
 संज्ञादि २। ६.
 संज्ञाधिकार १.१.१. २। ३। १०। २१ ; ३९; १०;
 ४६.११३; ५६.१३३; ४.१.२१६; २३.
 ३३३.
 संज्ञान १.२.५३.२२९.
 संज्ञानियम १.४.८०. १६। १९।
 ३३५; ३.४.६७.१७९।
 १६। १६.

संज्ञानियमार्थ १.४.६२.३४३; ८०.३४५.
 संज्ञानिर्देश १.४.२३.३३३.
 संज्ञानिवृत्त्यर्थ १.४.५६.३३०.
 संज्ञापूरणश्च (पा. सू.) ६.३.४२.१५७.
 संज्ञाप्रतिषेध १.१.२७.२७३; ६८.१७३; ३.१.
 ११२. १४। २२। ; ८६; ५.१.२८.३४८.
 संज्ञाप्रतिषेधार्थ १.१.६८.१७६.
 संज्ञाभाव १.१.१. १९। १९।

संज्ञाभूत ३.१.२६. २१। २२।
 ३४ ; ३.१९.१४५.
 संज्ञायां समजानिषदनिपतमनविद्वेषुअशीह-
 भृजिणः (पा. सू.) ३.१.११२. १५। २२।
 संज्ञायां कन्थोशीनरेशु (पा. सू.) २.४.१९.
 ४७३.

संज्ञायाम् (पा. सू.) १.१.४४.१०३; ६.३.
 १०.१३५.

१३५.१३; ४.१२०.२१८; ८.१.७०.
३८९.

सत्य ३.१.२५.३३.

सत्य ६.३.७०.१६७.

सत्यकार ६.३.७०.१६७.

सत्यदेव ३; ३।३.

सत्यभामा (मां. वि.) ६; १.१.२५.१११.

सत्याप ३.१.२५.३०.

सत्यापयति ३.१.२५.११।२२.
३०.

सत्संज्ञ ३.२.१२७.२०।२२।२२ ; ३.१५.१३।
१२।१२।१५ ; १२५.१६७.

सत्संज्ञा ३.२.१२७.८।१०।१३.

सत्संज्ञावचन ३.२.१२७.१२९.

सत्सप्तत्री (पा. श.) १.२.२९.२१।२२ ; ६.
४.२३.१२२; ८.३.६९.२०।२०।२१.

सद् (धा.) ८.३.६७.१३; ११८.२५१.

आसादयति ११.

उपसाद ३.२.१०८.११५.

उपासद् ३.२.१०८.११५.

सदर्थ ६.१.२.१; ७.३.१०.३२८.

सदन्वाख्यान १.१.६२.१७।१८.
१६१.

सदा (अ.) २.४.३६.२८.

सदादि (ग.) ३.२.६१.१०७; १०८.११५;
५।७।८।९ ; १२६.१२२; १७१.१३५.

सदि (पा. श.) ३.२.१७१.१३५; ७.२.१०.
२२; ८.३.६७.२२५.

सदिगुण २.३.१.२२.

सदिप्रत्यय २.३.१.८।१२; २६.२६२.

स दीर्घायुः ५.३.१२.२०.

सदृशालः (वै. श.) ६.३.८९.१७१.

सदृश ३.२.६०.१०७.

सदृश १.१.३८.१६; २२.१७६; ५६.१३८; ३.

२.६०.१०७; ४.१.१.११२; ६.२.११.
२।५।५।७।८।११।१२.

सदृशग्रहण २.१.३१.३८६; ६.२.११.१२३.

सदृशशब्द ६.२.११.१२३.

सदृशी ४.१.१.११२.

स देवानां प्रिय ५.३.१२.२१५.

सद्भाव १.४.५७.३२१.

सद्भाव २.१.१.२२।२।२६.
३७०.

सद्यः (अ) ५.३.२२.२०७.

सद्रव्य २.२.२२.२२७.

सद्विधि ३.२.१२७.१२२; ३.१२.१२३; १५६.
१६५; ७.४.३१.३५०.

सधमादः (वै. श.) १.१.२.२.२३; ८.१; ४.२.१.
३२६; ५.३.५२.२१२.

सधर्मन् २.२.५.२०९; ५.१.५१.३५६.

सधस्था (वै. श.) १.१.६२.१२।१६.

सधीनर् (प्र.) ५.४.७.१०।१०.

सधि ६.३.१५.१७२.

सध्यच् ६.३.१५.१६।१६।१७.
१७२.

सन् (धा.)

असनिष्ट २.४.७२.२२६.

सिसनिपति ६.४.२२.११६; ८.३.१०८.
११३.

सिसनीः ८.३.१०८.२२२.

सिसानायिपति ८.३.१०८.२२२.

अभिषिषेणयिपति ८.३.६२.२२२.

सन् (धा.) ६.४.२२.२१।२२.
१६२.

सन् (प्र.) १.१.७.५८; ५९.१५६; ६५.३।३।
२ ; ६७.१५।१६।१६।१६ ; ५।७।७।१०
१७३; २.१.११५; १०.२०।२०; १८.

११६; २८.२०२; ३.५८.२२५; ६२.

संदर्शनक्रिया १.४.३२.३३०.

संदष्ट (पा. श.) १३.

संदिग्ध ३२.

संदष्ट ८.१.१८. १६१७१८१८१८

संदष्ट १.३.१४.२७८; ४.३२.३३०.

संदष्ट २३; २६; ५; १३; १५११७१११८

६१८११; १.१.१. २६१२६; १०११२१

१३; २६. ५१७; २५. ८१२११२१

१३११६१७१२१२२; २६८१८११३१

२१२५; २६१२११६१२०१२३; २८१

१५१२१; २१५; ४०. २०१२०१२१

२५; २३१२४; ६७. २२१२२२४२४

६८१११११११७१११२११२३; १७४; ३.

१. १११६; १०. १२११६; ११. १११५

१. २११६; २. १. १. ३३६२; ५७. ३११२

२. ६. १३१२३१२३१२५२९; १४. २४

४२२; २९. ४३४; ३. १. १. २. ३३; २. ५७.

३१४; ५८. १७११९; ३. १. १. १. १. ३३; ५. १.

५९. ३५६; ३. १०. ४०४; ७२. ४२२; ६.

१. ९. १३; १५८. ९२; १६८. १०६; १८२.

११०; २. ३९. १३५; १४३. १३६; ४. २२.

१०११११२१२; ७. १. १. ३. १. ३३; २३.

२४९; ३०. २५२; ८. २. ८. ४. ४३.

संदेहानिवृत्त्यर्थ २.२.२४.४२२.

संदेहमात्र १.१.१.११; ४९. १११; ३. ९. २६६;

१०. २७५; ११. २७२; २७३; ३. २. ५७.

१३६; ५८. १०६.

संध्यक्षर २.५; २.२; २.५; १.१.३. २१७०१८१

१९; १९१९; ६. ३. ९. १. ३; ७. २. ३.

१३७९२.

संध्यक्षरद्वितीयत्वं ५.३.८३.४२३.

म. गा. श. को. १३३

संध्यक्षरनिवृत्त्यर्थ १.१.३.३२; २१११०.

सन्न १.२.३३. ११५.

सन्नतर १.२.३३. ११५.

सन्नद्ध ३.१.७.१२.

सन्नधिकार १.१.६५.१७३.

सन्नन्त १.२.१.११२; ३.६२. ७१११८१२०१२५;

१३१५१५७१२१११७१८१२०१२४

२७; २१९.

संनिकर्ष १.४.१०९. १८१११२११२३; ८.३.

३४. १०१११.

संनिकर्ष ४.२.३.२७१; १११११२.

संनिपात (पा. श.) २६; ३.२.१२३.१२३;

५.१.३८.३५१; ६.१.६४.३३; ७.२.१०.

२८४; ८.३.२९. १११०; ३८. ४३२.

संनिपातकृत ७.३.५४. ११११४; ८.२.३८.

१५१६६; ३.१३. २११२१२१२२

संनिपातग्रहण ६.४.१९.१२३; १८६.

संनिपातग्रहणसामर्थ्य ६.४.१९.१२३.

संनिपातलक्षण १.१.४.१५; २०.३५; २४.

२३; ३९. १११७१२१ १६११११६१

२१२३१२४; ३१३; २.४.८.१. ४३; ३.

१.३६. ४६; ७.२.१०१. ३०९; ३.११९.

३६३; ८.२.२. १६११८.

संनियोग १.४.१३.३३५; ३.३.१२. १०११२;

४.१.१५५.२६३; १५८.२६४; २.९१.

२१२०; ३.१५.३०४; २३.३०५; ६.

३.६६. १५१५५; ७.१.३. १९११९.

संनियोगकरण ३.१.३. २१.

संनियोगशिष्ट ४.१.३६.२१५; ५.१.७६.३५७;

६.४.१५३.२२९.

संनिविष्ट १.१.२२.१०३६; ५६.१३६; १५१;
 ५८.२५१२५२६; २.२७.२०२; ४८.
 २३३; ४.१.३०४; २.४.५६.४२२; ६९.
 ४७०; ३.१.२०.१६; २.१२७.१३०; ४.
 १.१०.२०३; ६.१.५८.४०.

संनिवेश १३; १.१.७३.१२२.
 संनिहित १.१.९.१६३; ३.१.१२५४; ४.२३.
 ३२६; ३.३.१६१.१११२; ७.२.८.२२५;
 २३२.

सन्महत्परभोक्तमोक्तकृष्णाः (पा. सू.) २.१.
 ६९.४०३.

सन्मात्र ५.२.९४.१११३; ५६.

सन्न्यङोः (पा. सू.) ६.१.१६२.१०३.

सन्न्यतः (पा. सू.) १.१.५९.१५७.

सन्वद्भाव ३.१.२१.२६; ७.४.८२.६१३११४;
 ९३.३६०.

सन्न्यद्भाव ७.४.९३.३६०.

सन्वद्भावप्रतिषेधार्थ ३.१.२१.२६.

सन्विधि ३.१.७.१२; १३; २२.२२.

सन्विशेषण ६.४.२२.११६११९.

सप् (प्र.) १.२.६४.२२५; ३.१.३४.४२; ४.
 १.३.१९८.

सपक्ष ४.३.१५५.३२५.

सपत्न ४.१.१४५.२६०.

सपत्नशब्द ६.३.३५.१५६.

सपथ १.४.५१.३३५.

सपलाल १.२.३९.२१२; ३.३.१८.१४५; ४.
 २१.१७३; ४.१.९२.२३५.

सपशुबन्धम् (अ.) ६.३.७८.१७०.

सपादसप्ताध्यायी ८.२.१.३२५.

सपादा ८.२.१.३२५.

सपिण्डमात्र ४.१.१६५.२६६.

सपीति ८.२.२५.४०३.

सपुत्र २.१.६.३७३.

सपूर्व १.१.७२.१८६; ४.१.३४.१७२२२२;
 २१५; ३.४.३०३; ८.१.४७.३७६.

सपूर्वाच्च (पा. सू.) १.१.७२.१८६.

सपूर्वाधाः प्रथमाया विभाषा (पा. सू.) २.
 ३.४६.४६१; ८.१.२६.३७४.

सप्तऋषि ७.१.३९.२५६.

सप्तक ५.१.४७.३५२; ५८.३५२.

सप्तग्रहण ६.१.६.११.

सप्तदशन् (सं. वा.) १३; ५५५;
 २६६; ५.१.५८.३५४.

सप्तदशत्व १७.

सप्तदशप्रादेशसाम २५.

सप्तदशाक्षर ४.४.१४०.३३५; ५.४.३०.४३४.

सप्तदशादेश ३.४.७९.१२२.

सप्तद्वीपा २०१२०.

सप्तन् (सं. वा.) १५१९१९९; २७२९१२९; ३१३;
 ५;

१.१.६२.१६३; ६३.१६५; ७२.१८५; २.

३३.२५०; ४.१३.३९२; ३.१.४३९; ६.

१.६.६१९; २०४.११६; ७.१.३९.२५६;

८.१.१.३६३; २.२.१२७.

सप्तपर्ण २.३.१.४३९; ८.१.१.१६१२२२;
 ३६२

२२२२२२२२३२३२३

सप्तम १.१.२४.८३; ५७.१५१; २.३३.२१७;

६.१.५.१०; ९.१६; १०२.२०; ४.५२.

२०३; ६२.२०५; १७४.२३५.

सप्तमाध्यायी ८.२.१.३२५.

सप्तमी (पा. श.) १.१.१९.१५१९६१८१९१;
 २२२३२५

; ६५.१७०; १७३; १७४

२३।२४ ; १७५; ३.७८.२१३; २.१.१८.
 ३८३; २.३५. १६।१६; ३.१. १।१२।१३।
 १६ ; ८.४३६; ९. ११।३०; ६।७।१०;
 २८. १५।१७ २।३ ६।८।११।१४।
 १७ ; ३७.४५९; ४.८४.४१३; ३.१.१२.
 ११।११।१४ ; ४.३.२३. २।६।६ ३०५; २४.
 १।२।३।५।१३ ; ५.१.११६. १४।१६ ३६४; २.
 ११५.३९८; ३.१०.४०४; ६.१.९. ७।८;
 ७७.५२; ८.४. ३।४ १६८.१०६; १८६.
 १११; ११२.११४; ३.९. २।१२ १०.
 ४।१२ १४५; २५.१४८; ६६.१६५; ४.२२.
 १९०; ६२. १६।१७।१७ २।१ १०१.२१३;
 १०४.२१५; १६३.२३२; ७.१.७२.२१५;
 १०.२७२; २.८२.३०३; १०८.४२२.

सप्तमी° (पा. श.) १.१.६७.१७३; १७५;
 २.३.८. १९।१९; ६.१.८.४.१५९.

°सप्तमी (पा. श.) २.२.३६.४३८; ३.९.४२७;
 ४३८.

सप्तमीनिर्दिष्ट १.१.२७.८५; ६७. १।२।३ ३.
 १.९१.७९; १२.७५; ५.३.६०.४१७;
 ४१८; ६.१.२०४.११६; ४.२२.१९०;
 १०१.२१३; १०४.२१४.

सप्तमीनिर्दिष्ट १.१.६७.१७३; ६.१.१८६.
 १८।२१ १११; ८.२.१ ३३५.

सप्तमीपूर्व २.२.२४.४३३.

सप्तमीपूर्वपद ६.३.१०.१४५.

सप्तमीबहुवचन ६.१.१६८. १।१०।१७ १०६; १८२.
 २३ १।२।५।७ १०९; ११०.

सप्तमीविधान २.३.३६.४५८; ३७.४५२;
 ४५९.

सप्तमी शौण्डै: (पा. सू.) २.१.१.३६०.

सप्तमीश्रवणार्थ ४.३.२४.३०५.

सप्तमीसमर्थ ५.१.११६.३६५.

सप्तमीसमास ५.४.७.४३२; ७७.४३०.

°सप्तमीसमास ६.२.२.१२३.

सप्तमीस्थमात्र ३.१.१२.७५.

सप्तमीहारिणौ धर्म्येऽहरणे (पा. सू.) ६.३.
 १०.११५.

सप्तम्यां जनेर्दः (पा. सू.) ३.१.१२.७५.

सप्तम्यधिकरणे च (पा. सू.) १.१.२३.८५.

सप्तम्यन्त २.१.४७.३१७.

°सप्तम्यन्त २.२.२७.४२९.

सप्तम्यर्थ १.२.१.११२; ५.२.९४. २४।२४ ३९२;
 २।२।३।३ ७.२.६२.२९९.

सप्तम्यलोप १.१.४९.११८.

सप्तम्यास्त्रत् (पा. सू.) १.१.३८.१७.

सप्तम्येकवचन ७.१.१३.२३५; २४६.

सप्तर्षि २.१.५२. १८।२१ ३९६.

सप्तर्षिमत् ८.२.१५.३९६.

सप्ताक्षर ४.१.१.१९१.

सप्ताध्यायी ६.१.१५८.१३.

सप्रकृति (पा. श.) १.२.४५.२१८; ५.३.६८.
 ४२९; ६.१.१६३.१०४.

सप्रकृतिक १.३.१.२५९; ५.१.२२. १४।१७ ३४६;
 ५९.३५५; ६.४.१६३.२३२.

सप्रत्ययक १.२.४५.२१८; ३.१.२५९; ५.१.
 ५९.३५५; ६.३.३४. २५।२५ १५१; ४.१६३.
 २३२.

सप्रयोजन ३.१.४४.५३.

सन्नहाचारिन् २.२.२४. १।१।५।१८।२०। २१। ४२५.
 २५ ; ६.३.८६.१७१; ४.१.४४.२२५; ७.११

२६५; ३.२४.३०६; १४०. ११११११३
८.१.१.३६४; ४.३६६.

समर्थः पदविधिः (पा. सू.) २.१.१.३६९.

समर्थग्रहण २.१.१. १२१६।२१।२२ २।३।५।
६।७।९ २।१५।२।२५ ३.१.१२. ३७।
२१ ३।५ ४.१.८२.२३९.

समर्थतर २.१.१. २२।२२।२।२५।२५ ४।४
३६६ ; ३६७.

समर्थनिघात २.१.१.३६८.

समर्थपद २.१.१.३६९.

समर्थधितुम् (अ.) १.१.५७.११७; ३.६२.
२८३; ४.१.९०.२४; ६.३.३४.१५१;
७.१.७४.२६६.

समर्थवचन ४.१.८२.२३५.

समर्थविधि २.१.१. १८।१८।१८।१९।१९।१९।
३६९ २०।२०।२१।२२।२२।२२।२२।२३।२३.

समर्थविभक्ति ४.१.९२.२४५; ३.१३२.३२१
१५.

समर्थविशेषण ४.१.१.१९०; १९१.

समर्था ३९.

समर्थाधिकार २.१.१.३६४; ३६८; ३६९
८।८.

समर्थानां प्रथमा^० (पा. सू.) २.१.१.
३५९; ३.४०८; ३.१.४३९; ४.१.१६२.
२६५; ३.२४.३०६.

समर्थित १.१.१०.३६४; २.१.१.३६७.

समवसर्ग्य ३.१.१२४.८८.

समवस्थान ६.४.२२.१९५; ८.३.१५.४२६.

समवस्थित १.१.२.३६६; १४.७०; ५१.१२६;
२.२.६.४११; ६.१.१३.२३; ७.१.३७.
२५६; ८.२.१.३६५; ३.१५.४२६.

समवाय ४।१।१।५।६ ; १.१.५०.१२३; ४.
२३.८।११ ३२६; ३.१.६७. १।१।११
५७.

समवाय ६.४.११०.२१६.

समवेत ५.३.७४.४२४.

समसंख्य १.३.१०.२६७; २.४.८५. १८।२५.
५००.

समसंख्यत्व १.२.२७. १७।३०।२०.

समसंख्यप्रतिषेधार्थ ८.४.६५.४६५.

समसंख्याप्रतिषेधार्थ ४.३.२.३०३.

समसंख्यार्थ १.३.१०. १५।१६; ४.१०१.३५०
११ ; २.४.८५. ५००; ३.१.९१.७३; ४.
२.१६९; १७०.

समसंप्रधारणा ८.१.१२.३७०.

समसण् (प्र.) ५.३.२२.४०३.

समा ५.२.१२.३७९.

समां समां विजायते (पा. सू.) ५.२.१२.
३।१८।१८ ३७३ ; ३७४.

समांसमीना ५.२.१२.३७३.

समाङ्पूर्व २.१.५१.३६३.

समाचयन ३.१.१९.२७.

समाज १.१.५०.१२३; २.४.५६.४८६.

समाद्य १.१.५७.१५०.

समाधान् ८.२.४८.४०८.

समान १२ ११ २२ १.१.९.९० ५।७।८।
८; २०; ३१; १.१.९.९०; ६२।
१० ; ३८.९६; २.३०.२०३; ६४.२३३;
६६.२४८; ७१. ५।६।७
१.१. १५।२२।२३।२६ १।१।२ ३.१.३२१
२.६.४१०; २.९.१२ १.१.३।१४
३.१.१. १२ १० ७.३२; २.१.९६;
१२४.१२५; ४.१.८३.२३१; ३.६०.३१०
१० ; ५.१.१. १३।२३ ११९.३६६; २.४७.
४।१।१५ ३८२; ३.१०.४०४; २२.४०७; ५५.

२१३; ६.१.९.१३; १६८.१०६; १८२.
११०; ३.३४.१५०; ८६.१७९; ४.१७०.
१२।१२
२३३; ७.१.१३.२४६; ३०.२५२; ८.
१.१.११।१३; ४.३.४५५.

समान° ३.२.६०.१०७.

समानकर्तृक ३.१.७.१२; ८.१७.

समानकर्तृकग्रहण ३.१.७.१३; ८.१७.

°समानकर्तृकग्रहण° ३.१.२२.२५.

समानकर्तृकयोः पूर्वकाले (पा. सू.) ३.४.
१९.१७२; २१.१७३; १६३.

समानकाल ४.१.८९.१२।२०; ५.१.११४.
३६३.

समानकालग्रहण ५.२.८५.३८९.

समानक्रियत्व ३.१.८७.६६.

समानगुण ५.३.५५.११।२७; ४.१३.

समानगुणग्रहण ५.३.५५.१०।२६; ८।१२
१.१.३६३; ४.३.४५५.

समानग्रहणसामर्थ्य ८.१.१.३६३; ४.३.
४५५.

समानजाति ५.२.४५.१३।१४.

समानदेश २.३.१.४३९; ५.३.७२.४२३.

समानधर्म २.१.१.३७१.

समानधातु ३.१.८७.१३।१९.

समाननिर्देश १.१.४६.११२.

समानपद २६; ६.१.११३.१३; ८.१.१.३६४
११; ४.३.६।७।७।८.
४५५.

समानपदस्थ ७.२.३६.१३।१४।१७।२२; ५.८.
१२।२२
२९७.

समानपूर्व ६.३.८६.१७९.

समानप्रकृतिग्रहण २.१.६०.२०; ४।१०।
१३।१६.

समानमध्यमध्यमवीराश्च (पा. सू.) २.१.
१.३७१.

समानयोग १.३.१०.२७२.

समानयोगवचन १.३.१०.२७२.

समानालिङ्ग १.१.४४.११।२१.

समानवाक्य २.१.१.३६७; ३.४.६७.१७८; ६.
१.११३.२५; ८.१.१८.११।१५
२४।२५
३७४.

समानवाक्याधिकार २.१.१.३६८; ८.१.२८.
३७४.

समानविभक्ति २.१.१.३६६.

समानवृत्ति ५.२.८४.३९३.

समानशब्द १.१.२०.२।२७; २६.८४;
४४.१०२; ३.१.२५३; ५.३.१०.११।२२
८.३.५६.४३३.

समाना २; १.२.६५.२२७; ६७.१०।१३; २.
२.२८.४२९; ४.१.६३.२२।२३।२३; १२.
२४६; ५.३.२८.४०३; ६.३.३४.१।१७
२३।२४
१५३; ७.१.७४.१२।१३
२६८.

समानाकृति ५.१.१९.३४३.

समानाक्षर १.१.१.३०; २.२.३४.४३६; ३.१.
८.१९.

समानाक्षराश्रय २४.

समानाङ्गग्रहण ४.१.१३.२०५; ६.१.१२.१३;
१३.२२; ३२.३०; ३७.२४।२४
३२; १०८.८२.

समानाङ्गप्रसारणप्रतिषेध ६.१.३२.३०.

समानाधिकरण १.१.१४.१४।१५; २२.
७९; ८०; ४.१.३०१; २.१.१.
५।६; ३६९; २।१५।२५; १।३।६।७।९
३६८; ३६९; ३७०; ३२; १०८.८२.
२.३।५।२०
३७५; ५५.३९७; ६७.४०२

१७.४६; २.११. १७।१९।२०; २.४.१७
 २९.४३; ४.२६.४७; ३.१.८. १७।२०।
 २५; ४.२६.१७; १७; ५.१.९.३४।
 २०।२४; ३.१; ४.७७.४४; ६.१.१.३।
 ४।१३; ३.३.२.३।२४; १५; १५२;
 २६।२८; ८.३.५९. २।१९।

समानाधिकरण° २.१.१.३६.८.

°समानाधिकरण° १.४.१.३०.१; २.२.२.४.
 ४२.०.

समानाधिकरणग्रहण २.४.३२.४०; ४.१.
 ४८.२१९.

समानाधिकरणत्व १.२.५२.२२.६.

समानाधिकरणपद १.२.४२.२१.४.

समानाधिकरणलक्षण २.१.५५.३६.३; २.
 २३.२३.२३; २.८.४२.१; २९.४३.१; ५.१.
 ५९.३५.५; ६.३.६२.१६.५.

समानाधिकरणवृत्ति १.४.१०.८.३५.४; ३.२.
 १२.४.१२.६.

समानाधिकरणसमास २.१.६९. १७।१७
 ४।६।१२; ४.२६.४७.३.

समानाधिकरणा ८.३.५९.४३.९; ३।३।२०.

समानाधिकरणाधिकार २.१.३५.३८.७; ६९.
 ४०.३; ४.६.६; २.२९.४३.२.

समानार्थ १.१.२०.७.३; २.६.४.२३.९; ४.१९.
 ३२.०; २.१.१.३७.०; ३.३०.४५.६; ३.१.
 ८.१.२; १.५; ४.६२.१७.७; ४.१.७.८.२२.९;
 ८८.२२.०; २.६०.२८.३; ३.१३.१.३२.०;
 ५.१.७. ११।१२।१३; २८.३.४.६; ६.२.११.
 १३.४; ८.२.८.३.१.५.

समानाश्रय १.१.४. १०।१०; ५९.१५.७; ३.१.

४.४.५२; ४.३.२.४.७।६; ६.४.२२.१३.३;
 ४.२.१३.३; ८९.२१.२; ७.१.६.२३.३.

समानाश्रयवचन ६.४.२२.१२.९; १.३।१६;
 ५६.२०.४; ८९.२१.२; ९०.२१.२; ९३.
 २१.३.

समानादरे शयित ओ चोदान्तः (पा. सू.)
 ६.१.१५.८.१.३.

समाप् ६.३.९७.१७.३.

समाप ६.३.९७.१७.३.

समाप्ति ५.३.६७.२।१.३.

समाप् ५.३.५५. १८।१८।१८।१८.

समावत् (वे. श.) ५.४.३०. २०।२०।३०।२१।
 २१.

समावेश १.४.१. ६।७।८।२२; ५६.३.२.५; २.१.
 ३.३.७.७; ५७.३.२.६; ३.१.९.४.७.७; २.
 १५०.१.३.४; ४.६.७. १।१२।१३।१९; २।३।
 ४।६।६।७; ४.१.१.६.५.२.२.१; २.६.७; २.
 ५९.२.८.३; ५.१.१.१.९.३.६.५; ३.६.६.६;
 १२०. ३.६.९; २.९.४.३.३.९; ३.८.६.४.२.६.६;
 ६.१.१.५.८.३.७; २.१.१.२.२.२; ८.२.८.६.
 २०।२.१.२.३.

समावेशवचन ३.४.६.७.१.७.२.

समावेशार्थ ३.४.६.७.१.७.२.

समाश १.१.५०. १.२.३; ७.२.१.२.२.

समाश्रयिमाण १.१.५६.१.३.२.

समास (पा. श.) १.१.२.७.८.६; ५।१.६; २.८.
 ७।२.२।२.३; ३०. ७।१०; ४.४. १०।१०।१५।
 १७; ५६.१.३.३; ५७.१.१.३; २.४.२.२.१.४;
 ४३. १.५।१.६।२.२; २.१.५; ४.५.२.१.८; २.१.४;
 ४.२.२.२.४; २.२.५; ५.१.२.२.८; ६.४.२.३.४;

२१३ १७१७ १७१८२२२२
 २३५; २३८; २.१०. २६७
 ४.१.३०३; ३.३१४; १३.३१३; ३१८
 १२१३१३ ; ५६. १११२१२ ; ६५.
 ३४४;
 २.१.१. ३१०१२१५ १८२२
 ३५९ ; ३६०;
 १११२१६२८ पा०८११११५२२१
 ३६१ ; ३६२
 २४२६२७ ११४५ ३३४ १७
 ; ३६३; ३६४;
 २२१२५ पा०८१ १३१८२१
 ३६६ ; ३६७ ; ३६८ २११
 २३२४ ६१७८२४ १७ १२१२५
 ; ३६९ ; ३७०; ३७१
 २१६१६ २२ १२ १११
 ३७२ ; २.३७६; ३.३७७; ४.३७८
 १४ ; ५.३७८; ६.३७८; १२.३८०; १६.
 ३८०; १८.३८१; २०.३८२; २४.३८३
 २० ; २९.३८४; ३०.३८५; ३५. २१६
 ३८७; ३६.
 ६११११ २१८१ ४१७७ १११६१७
 ३८८ ; ३८९;
 ४०.३९१; ४१.३९२; ५१.३९५; ५२.३९६
 १७ १४२१२२ ११६ १५१
 ; ५५. ३९७ ; ३९८; ५६. ३९९;
 ६०. २१२१५ २१ २१
 ४०१ ; ६७.४०२; ६९.४०३; ४०५
 २१ ; २.३. ११११ २३२३ ६१८१
 ; २.३. ४०७; ४. ४०८; ५. ४०९
 १०१४२१२२ ८१०११८११२३
 ; ६. ४१०
 २३ ; १४. ४१५; १९. ४१७ ; ४१८
 ११११३ ; २०. ४१८; २३. ४१८; ३१. ३१७
 ७ १६२० ३३३३३२२ ४११
 ; २४. ४२०; ४२३;
 १४२७ १३ ७१३२४२४
 ४२५; ४२६; २५. ४२७ ;
 ११११३११० ८११११५१११
 ४२८ ; २९. ४३०
 १९ ; १५ ४३२; १५१६ १५
 ; ४३५; ४३६; ३०. ४३५;
 ३४. ४३६; ३.१. ४३९; ४४१; १३. ४४९
 १३१३१९ ६६१७७१९ ७१९
 ; ४. २६. ४७८ ; ४७९;
 ३०. ४८०; ६२. ४९२; ८१. ४९७ ; ८३.
 ४९९;
 ३.१.८.१७; १७.३०; १८; १२५.

२०; २.८०.१०९; ३.१४५.१६४; ४.२४.
 २४
 १७३;
 ४.१.१. १५१९ १६१७१७१८
 १९२; १४. २०६
 २५२५ ; २०७; ४८. २३२३२६ १४
 ; २१९
 ५१०११०१४ ; ३.२४.३०६;
 ५.१.५९. ८१११ १५
 ३५५ ; ११९.३६८; २.
 १४. २५५ ८१
 ३९२; १३५. ४०१; ३.२८. ४०९;
 ७२. १७२०; १०६. ६१७
 ४२९; ४. ६८. ४३७;
 ४१७११ ११२० ३३५
 ४३८ ; ७. ४३९; ४४०;
 ६.१.७७.५३; ८९. १६
 ९३. २३९;
 ९४. ७८३; १२७. ८२; २२३. १२०;
 २.११. १२४; ४९. १२३; ५२. १११५
 १८२१ १३ ८१११
 ९३. १३२; १३९. १३५; १४३. १३६
 २२२४ १३ २१३१४
 ; १३७; ३.१०. १४५; ४६.
 १७११९ १६०; ८२. १७१; ४. १६१. १११२१
 २३१
 १२१३१५१६१७
 ;
 ७.१.१. २३६; २.९८. ८१२१६२७
 ३०६
 ८.१.१. १०१११२३ १०१११२१
 ३६३ ; ३६३
 १२ ; ५. ३६७; ९. ३६८; २.२. ३६७;
 ३. ३६८; ८. १६१६१७ १३
 ३९५ ; ३. ४५. ४३६; ५९.
 ४३३; ४३१; ४. ३. ४५५; १४. ४५७
 १० .
 समास (पा. श.) १.१.२३. १११९१२२ ; ७२.
 १८६; २.१.१८. ३८१; ५१. ३९४; ४.१.
 १. १९१ ; ४.१.२८. ३२९.
 समास (पा. श.) २. ३. १. ४३१; ३. ३. १९. १४६.
 समास (पा. श.) १. ४. ६५. ३३३.
 समासग्रहण १.१.२८. ९०; ३०. ९२; २.
 ४५. २१४; ४६. १११ १०२५
 ६४. २३४;
 २३८; २.१.१. ३६१; ६. २. १४३. १३६;
 ८.१.९. ३६८; ४. १. ४. ४५७.
 समासनिर्दिष्ट ७.१.३. २२२.

समासनिर्देश १-१-४६-११२; ६-३-३४-१५३.

*समासनिर्देश १-३-१०-२६७.

समासनिवृत्त्यर्थ १-२-४८. १२१३१३१२० ; २२४

८-१-१६१११२०१२०१२१२३ ; ३६३.

°समासनिवृत्त्यर्थ १-२-४८-२२१.

समासप्रतिषेध २-१-१-३६६; २-२०-४१३;

३-४-२४-१७३.

समासप्रसङ्ग २-१-१-३६६; ३७५.

समासबहुत्व २-४-६२-३१७; ४१६.

समासभाव ५-१-१११-३६३.

समासवचन २-१-२४-३६३; २९-३६६; ३६.

३६३; २-५-११०; १९-४१८; ८-४-११-४५६.

समासवचनानुपपत्ति ५-१-५९-३५६.

समासवत् ८-१-५२-१३१४.

समासविधान १-२-४३ २१४.

समासविधि १-१-७२-१८३; २-१-६९-२९१

२२; ४०३; ३-१-८-१७८.

समासविध्यर्थ १-१-२३-१११२१२१२११११११

२३१२३

समासविशेषण ६-१-१६९-१०६.

समासवृत्ति ५-४-७-४३१.

समासखंडात्ग्रहण ४-१-१-१११.

समासखंडा १-१-४४-१०४; ४-१-१-३०३;

१३-३१७; २-१-३-४१५७८१११२५ ; ३७७

४-३७८; ५१-३६६.

समासस्वर ६-१-१०३-१७; ३-५२-१६३; ७८-१७२;

७-१-८९-१७११.

समासाच्च तद्विषयात् (पा. सू.) २-१-३-३७७.

समासादन ३-३-१३३-१६०.

म. भा. श. को. १३४

ससामाद्य (अ.) ३-३-१३३-२६१२६१२७।२७ १६०

समासानुपपत्ति ८-३-५९-४११.

°समासानुपपत्ति ३-१-१२५-१६.

समासान्त (पा. श.) १-१-३८-१५; २-४८-२२५;

६४-५१५६।७।७ ; २-१-१-३७५;

३७३; ३७४; ३-३७७; ४-३७८; २३-३२३;

४-१-१-१७११२० ; २।२।२०।१९५

२०।२० ; ४८-२१९; ५-२-११८-३६३;

४-७-४३१; ६९-२३२५ ; १५-१५६।३

१८ ; ४१०; ६-२-११७. १८।१९।२०।१३९

२१ ; १।२।६ ; ८-१-९-३६८.

समासान्त° (पा. श.) २-१-१-३७३.

°समासान्त (पा. श.) १-२-६४-२३५; ८-१-९-४१०.

३६८.

°समासान्त° (पा. श.) २-१-१-३७५.

समासान्तग्रहण ८-४-११-४५६.

समासान्तविधि ६-२-१-१३१.

समासान्ताधिकार ४-१-२५-२।३।१२

२१२.

समासान्तापेक्ष ५-४-१५४-३।५।६.

४४४.

समासान्तार्थ ६-२-१९७-१४०.

समासान्तोदात्त १-२-६४-२३५; ६-१-९१-७२.

७२.

°समासान्तोदात्त° ६-१-९१-७२.

समासान्तोदात्तत्व १-२-६४-३।५।६; २-१-२४-३७३;

६-१-२२३-११९; २-१-१२१-१८

१८ ; १२२; ५-२-१३०; १४३-१५।१६

७-१-८९-१३७१.

समासार्थ १-२-४३-२११; २-१-१-३६१; ६-३७९;

२-२४-२।२।७।७ ; ५-४-७४-४३०;

२।४।५ ; ६-२-१२३; ७-१-३७-२५५.

समासेऽनन्तपूर्वे क्तवो ल्यप् (पा. सू.) ६.
४.१२०.१५११८; ७.१.३६.२५३.

समासैकार्थत्व १.२.२२.२१२.

समाहरण २.१.५१.३६३.

समाहार १.२.३१. १६१११२०१२३; ११३; २०८; २.
१.२०.३८२; ४९.३९२; ५१. ३९३ २३६१७८८
१३ २।२।८।१।१०।११।१३ ३।१९।
; ३९५ ; ३९६
१९ ; २.२.२२.२१२; २९. ११२।१३
; ४.१.२७३; १२.२७६; ४.१.८८.२७९;
५.१.२८. ५।३६.

समाहारः स्वरितः (पा. सू.) १.२.३१.
२७७.

समाहारगुण १.२.३१.२०७; २.१.५१. २।१३
३९५;
४.१.२७३.

समाहारवत् १.२.३१.२०८.

समाहारवर्ण २३; १.१.२८.११७; ८.२.१०६.
२३१.

समाहारैकित्य २.४.१. ७।११०; १२.२७६.

समाहित ८.२.२८.२०८.

समाहृत २.१.५१.३६३.

सामिध्र २५; १.१.७. ७।७३; ६७. १७१७
१.२.२.३०; ८६.६५; ४.३.१२०.३१९;
१५५.३२५; ७.१.३३.२५३; ८.१.२.
७।७।१०।१०
३६६.

सामि मुञ्चौ (पा. सू.) ३.३.११६.१३८.

समीक्षित ४.१.८६.२३७; ९३. १।११
२५५.

समीक्ष्य ३.२.१२३.१२२; ८.१.१८. १७।१७।
१८।१८.

समीची १.३.८९.२१३.

समीप १.१.२९.११३; ६७.१७१; ४.२३.

१२।१२
३२३; २.२.२५.२२८; ४.६२.२९३;
४.३.१२०.३१८; ५.२.९२. १८।१९
३९१; ४.
५०.२३६; ७७.२२०; ६.१.९१.७३; ३.
१७.१७३; ७.२.१.२७९; ८.४.२०.२५१.

समीपस्थ ५.४.५०.२३६.

समीपादि ५.४.५०.२३६.

समीपीभवति ५.४.५०.२३६.

समुखा ४.१.५५.२२९.

समुच्चय २.२.२९. १।१० १०।११।१३
२३६; ४.६६. २९३ ;
३.१.९०. ७९; ४.२.१७०; ५.२.९७.
१।१०।१२।१८ ३९५ ; ३९६; ११५.३९८;
६.४.२२. १२।१५।१७ १२९; १२१.२१९; ७.२.
३.२७९; १०.२८५.

समुच्चित ३.३.१. ६।६।१०।१०।१८.

समुदाय १७।१८।२० १।१० २५।२६ २६
१२ ; १२ ; २३ ; ३०;
३१; १.१.१. ५।८।१३ ; ५.१६ ; ७.५७;
२।१९।२० ; १३.७०; ४६. १२।१२
५८ ; १३.७०; ४६. ११३ ; ५६.
२.१.२२ १.२.५. १.२।१६।१६।१९।१९
१३६ ; २.२५. २.१७७
२.१५; २.१६; २.२३; २.२१; २.२२; ४७.
२.२३; ६.२.२३; २.३९; ३.६२. २।३।२।
५।६।१६।१८।१८।१९।१९ ; २.१.१.३६०;
३६७; ४.३७८; ५.१.३६६; २.६.१९।
२१ ६।७।२०।२७।२८ १।३।२।५
; २.४. २.२६ ; १।३।२।७;
२.१. ७।७।१०।१०।११ ३.४६.४६१;
२०. १३।१२ ४.१.२।५ १।५।७।
७ ; ४.१.२८. २.३।२५ ९३.२२९; ५.
१.२. १।११ ४।६।६ ११५. १७।१९
३३८; ५९. ३५६; ११५. ३६३;
२.२.३८०; ९.२. २.६।२.७ ४।५ ६.१.
१. ११।१५।१५।१५ ३।३।२।१७।१८।
२।३।२३ १।५।५।८।१२।१३।१५ ; ५.

२७ १७१७२२२७२७ २१२७७
१०; ९. १५ ; १५
१७ ; १०८.८८; १७४.१०८; ८.१.१.
३६५; २.१.३६६; ३.५८.४३९; ४.२.
१५३.

समुदायकार्य २.१.३. ११११२१४
३७७

समुदायपद्धत ६.१.१. १५.

समुदायबहुव्रीहित्व २.१.५१.३६६.

समुदायवृत्ति २.१.५१.३१५.

समुदायशब्द १.२.६४.२३३; २.३.२०.४५३;
४.३.१५५. १७२१
३२४.

समुदायषष्ठी २.२.२४.४३५.

समुदायसंबोधन ८.२.८.३१५.

समुदायसामर्थ्य २.१.१. २४१५
३६७.

समुदायस्थ ३३.

समुदायादेशात्त्व ६.१.१. ३११२ ; ९.१५ ; १७४.
१११९
१०८.

समुदायापेक्ष २.१.१. २४२७
३६०.

समुदायापेक्षा २.१.१. ३६३; ३६१;

समुदायार्थ १.१.१९.७३.

समुदायकौच ६.१.१. ८१३.

समुदित ११; १६१२६; १.१.१०.६४; ४.१३.
३१५; २.३.४६.४६१; ८.४.२.४५३.

समुद्ग ६१७; ७.३.५९.३३१; ८.३.३८. १५१२१
४३२१
२३

समुद्गत २९; ८.३.३८.४३३.

समुद्ग १.४.२.४.३३७; २.३.५०.४६३; ६७.
४६६; ३.२.११०.११८; ६.३.४२.१५७;
८.१.४.३६३.

समुपधिष्ट १.३.१. २४४४
२५८.

समुपाभिच्छाद ६.४.९६.२१३.

समुहूर्त ६.३.७९.१७०.

समूह १.२.६४.२३३; २.१.५१.३६५; ४.१.१०.
२१३३; ८.५.२३७; ९०.२३३; २१४
१२.२३५; १६५.२६८; २.३६.२७६;
४०.२७९; ४२.२७९; ४३.२७९; २५०;
४५.५५५; १२.२१०; ३.१२२.३३१; ५.
१.१०.३१३; ५९.३६६; २.१२२.४००;
६.३.३५.१५५; ३७.१५३.

°समूह ४.१.८५.२३७.

°समूह ५.१.१०.३१२.

समूह ३.१.१३१.१९; ९०.

समृद्धि २.१.६.३७३; ५.१.५९.३५३.

संपद्ध ३.३.१०८.१५५.

संपदादि (ग.) ३.३.१०८.१५५.

संपन्नमान २.३.१३.४३१.

संपन्न १६; १.२.५८.२३०; ४.२.३१०; २.१.
१.३६५; २.५.४०९; २.४.४३३; ३.१.८.
१८; ३.१३३.१६०; ४.१.१०४. १७१८
२५४
१९ ; ६.१.८५.६३; ३.४६.१६०.

संपन्नक्षीरतमा २.३.४२.४५३.

संपन्नपानीय १.२.५२.२२८.

संपन्ना १.१.६२.१६३; ६.३.४६.१६०.

संपश्यतिक्रिया १.३.१४.२७३.

संपाठ ४.२.५९. १०११
२८३.

संपाठभाज १.१.६९.१७३.

°संपाद्यर्हहितालमयीस्ताद्धिताः (पा. सु.)

५.१.१२१.३७१.

संपुंक ८.३.१२.४३४.

संपूर्व १-१-४४-११०; ३-१-७१-१५; २-४१-१०४; ७-२-२८-११०.

संपृक्त (पा. श.) १-२-३२ २०३; ६-१-९-१५; ८५-५१.

संप्रति (अ.) १-१-१-१६१६; ५८-१५१; ४-३२-३३०; ८३-१७१८; ३-१-२६-३३१४; २-१२३-१२३; १२४; ४-३-१०-३१४; १५५-३२५.

संप्रतिपत्ति ८-३-८२-४३५.

संप्रतिपूजार्था ५-३-१९-४३९.

संप्रतिसत्ता ५-२-१४-३६१.

संप्रतीयमान १-१-६९-१७३.

संप्रतीयमानार्थ २-१-३५-३३३.

संप्रत्यय १; १-१-१-३७; ३८; ४०; २३. ८१२१६१२२ ३१; ४४-१०१; ११४१ १७१८१२०१२५ ६१७ १०३; ५६-१३७ १६१६; ६८-५६१७१३१७ १७६; २-१-१९१; ३१-२०८; ६४-२६१; ७१-२५०; ३-१०-२६८; १४-२७७; ४-१०८-३५४; २-१-१-३६३; ३५-३८७; ५५-३१७; ३९८; २-६-४१६; २१-४३३; ३-१-१-२; २-११५-१२०; ४-१-३-२०३; २-३-२७६; ३-१३२-३२१; ३६६; ५-१-१६-२१५; ३४३; ६-४-१६-२१३.

संप्रत्ययमात्र १-१-४९-११४.

संप्रत्यायक १-१-६९-१६१७१९.

संप्रदान (पा. श.) १-२-६४-२३५; ४-३२-८१०११३; ३३१; २-३-१२-४४६; ५०-४६३; २०१२३; २६४.

संप्रदान (पा. श.) ३-४-६७-१५७७.

संप्रदानग्रहण २-३-१३-१५११६.

संप्रदानसंज्ञा १-४-१-३०३; ३२-८११११२; ५१-३३४; २-३-१३-४४९.

संप्रधारणा १-४-२-३०६; १३१७६; ६-१-९-१०१२४; ४-४८-२२५; २३१; ८-१-१-३६४.

संप्रधार्थ १-१-४-५३; ११-६७; ३९-१९; ५६-१०१५१२१; २-४८-२२५; ६४-३३५ १०; ३-१२-२७७; ६०-२८६; २-१-२०-३८२; ४-३३-४३२; ३६-४३२; ८५-५००; ५०२; ३-१-३-१७; १०; २१-२८; २७-३७; ७८-६१; ८०-६२; ९१-७२; २-३-२१२३ १०१२; १०९-११५; १७८-१३६; ४-२-१६९; ४-१-१५५-२६३; ३-२४-३०६; ५-२-८५-३६५; ३-५-४०३; ६-१-१-५-५-१०; ९-११; ११२; १७-२६; ४५-३४४; ६५-४१; ६९-१५; ९१-७१; ९३-७४; १०२-८०; १०८-८३; १६१-१०१; १७७-१०९; १८६-१११; २-११७-१७१८; ३-११२-१७५; ४-३-१७७; २३-१५४; ३४-११५; ४७-२००; १०१-२१४; १३०-१५१२३; १६१-२३१; ७-१-२-२४१; २३-२४८; ५०-२५८; ५४-२५६; २६०; ७३-७१ २६६; २-३-२८०; ६७-३०१; ९८-३०५; ३-३३-३२२; ४-१-३४४; ३४५; ९३-३६०; ८-१-१-३६४; २-६-३८९; ५१२; ३९०; ३-८८-४४७.

संप्रसुग्ध ७-२-१०-२८५.

संप्रसुग्धत्व ६-१-१. ३११८२४ ६११३ १८१
२३१२७ ; १७ ; १५ ; ८-२-६-३३४.

संप्रयोग १-१-५०. ५१७८१९
१२५ ; ४-१-११६-२५७ ;
२५८.

संप्रसारण(पा.श.) १०११११८ ६१७
२३ ; २४ ; १-१-४५-११११
१५१५१७१७१७१२० २११२१ २११२५।

२५ २१११३ १७११७ २६
; ११२ ; ४९-११९ ; ५७-१२४ ;

३-१-९. ११११५ १७ १७११११९१
२० ; २३. ९६
२४ ११२३१६६११२१ १३१ १४१५१

१६१९८१९११९ ; २-१७८. १०११०१११
१२१२० ; ३-९१-१५१ ; ४-१-७४-२२८ ;

७८-२३१ ; ६-१-९. २३१
३३३३३२३ ९१४१ १६११६ २१
२० ; १६-२१ ;

२५ ; १७. ८१११२० ५१८११११०१
१०१११११११३११४ १५११५ १९११९१

२०१२२२४ ३६ ; २०-२७ ; ३२-११९
१०११२ १८१२१ ४१५६६६
; ३६-३० ; ३७. ३१

१३१५११६११८ १९१२०१२२१२३२६
३३३६६६७१३३१५१७७ १९१ २४२४ ;

१०१३११६११९१२१ २४२५१२६
११२४ ३५ ; ४५. ३५ ;

२११२१ २२१२३ ११३ ; ४-१-१७८ ;
१७५ ; २२-१८९ ; १९० ; १९२ ;

२११४ २२ २११२१२३ ४१५
१९३ ; ४२-१९७ ; ४७. १९९ ; २००
६१७९ ; ६६-२०८ ; १३२. १९१२२२२ ;

१३३-२२३ ; ७-१-१-२३९ ; ४-६७-३५५
१८ ; ८-३-८८-४४७.

संप्रसारण (पा.श.) ६-१-६५. १५११८ ; ८६.
८११२ ; ६६ ; १०८-८२.

संप्रसारणग्रहण ६-१-३७. ३५.

संप्रसारणदीर्घत्व ६-१-९१-७१ ; ३-१३९.
६१७८
१७७.

संप्रसारणदीर्घत्व ० ६-१-९१-७१.

संप्रसारणनिवृत्त १-१-४५. २४१२४ ; १११
संप्रसारणनिवृत्त्यर्थ १६.

संप्रसारणपर ३-२-३-१६.
संप्रसारणपरपूर्वत्व ३-२-३-१६ ; १७८-१३६ ;

६-१-११. १६११६११२३ ; ३७. १६११६ ;
११२-१७६.

संप्रसारणपूर्वत्व १-४-२-३०९ ; ४-१-१३.
२०५ ; ६-१-४५-३५.

संप्रसारणप्रतिषेध ३-३-९०-१५१ ; ६-१-१८.
१६११६११९२३

संप्रसारणसंज्ञ १-१-४५-१११ ; ११२.

संप्रसारणसंज्ञा १-१-४५. २१२६७११११९ ;
११२ ; ६-१-१०८. ७८८.

संप्रसारणार्थ ६-१-१७-२७ ; ३७-३३.
संप्रसारणाश्रय ६-१-१७. ४५१२१६ ; २७ ;

३७-३२.

संप्राप्त २-३-१२-४२९.

संप्राप्य (अ.) १-४-२४. ४६१२६ ; २५. ३३२३ ;
२८-३३९ ; ४२-३३२.

संप्रैक्ष्य (अ.) ८-१-१८. १६१७७१८१८
संप्रैक्षितार्थ २-१-१. ३६५.

संप्रैष ४-२-२५-२७५ ; २७-२७६.
संफला ४-१-६४-२२२.

संफुल्ल ८-२-३५-४०९.
संफुल्ल ८-२-३५-४०९.

संबन्ध २-१-१-३२५ ; ३६६.
संबन्धार्थ २-१-१. ३६५.

२७ ; २.९१.३०५; ११७. ६।७।९।१०।११
 ४.६१. ८।९।१०।११।१२।१३।१४।१५ ; ८.१.
 २.३६६; २७.३७६; २.८६.२१७.

संभवन ४.१.३.१११.

संभवनक्रिया १.४.२३.३२३; १।२।६. ३२६.

संभविन् ३।८.

संभन्ना ० ४.१.६४.२२६.

संभार ३.१.११२. १।१।४. ८६.

संभार्य ३.१.११२. १।४.

संभावन ३.३.१३२. २।३। ३।८। ११। ११। ११। १२।
 १२ ; ५५१.१६६.

० संभावन ३.३.१३२. १३९.

संभावनावयवत्व ३.३.१३२. ७।१।४. १५९.

संभावनावयवात्मिका ३.३.१३२. १५९.

संभिन्नबुद्धि १.४.२४.३२७.

संभूत ४.३.४२.३०९.

संभृत्य ३.१.११२. १।४.

संभ्रम २.१.५२.३६६.

संभातु ४.१.११५. १८।१७. २५७.

संभित १.१.९.६३; ५.१.११५. ३६४.

संभुख ५.२.६.३७३; ३.७३.

संभुखीन ५.२.६.३७३.

संभृद्य (अ.) ३५.

संभृद्यग्रहण ३५.

सम्यग्ज्ञात ६.१.४४. १।२।१५. ५८.

सम्यक् १।५; ५.१.९.३१३; ११९.३६७; २.
 १२५.४००.

सयङ्गोः (न्या.) ६.१.१६२. १०३.

सयजुष्क ८.४.३५ ४६२.

सयादि ३.४.९.१७१.

सयासुक्क ६.४.१३०.२२५.

सर ८.१.३०.३७५; ६६.३७९.

सरक ८.३.५९. १२।१३. ३६.

सरगादि ८.३.५९. ४३६.

सरधा (प्रा.) ४.३.११६. ३।२१.

सरण ३.१.११४. १६६.

सरजसम् (अ.) ५.४.७७. ४१६.

सरन्प्रत्यय ३६.

सरल ३.१.९४. १६६.

सरत् १.१.१९. ७३.

सरसी १.१.१९. ७३।५ ; ७.१.३९. २५६.

सरसीरुह ३.२.५. २६.

सरसीशब्द १.१.१९. ७३।५.

सरस्वती १.२.३२. २०९; ३९. २१२; ८.१.७२.
 ३२३; ७३. ३२३.

सरस्वतीवत् ८.२.१५. ३१७.

सरहस्य २१.

सारित् ३.२.१२३. १२३.

सारिव ३.

सारीसृप १.१.४. ५२; ५७. १२७.

सरूप १.२.६४. ५।७।२५ ; ३।४ ; २३५ ; १।३।७
 १।२।२।२६ ; २५९ ; २।३।९ ; ३.१.७.
 २३ ; ६७. २।७ ; ९४. ४।१।३।१४ ; ५.२.९४.
 ७।१७.
 ३६३.

सरूपत्व १.२.६४. २३५.

सरूपानिवृत्ति १.२.६४. २३५.

सरूपाणामेकशेष एकविभक्तौ (पा. सू.)
 १० ; १.२.६४. २०।२४ ; ६८. २२३ ; ४.१.
 २६६.

सर्थाप्रत्यय २.१.३६. २१।२३. ३८९.

सर्पजाति २.१.६९.४०३.

सर्पण १.१.२३. ३१३; ३.१२. १०१९३; ६.१.
५०. ७१९०.

सर्पत् १.४.१२.२७६.

सर्पन्ती १.१.२३. ३१३; ३.१२.२७६; ६.१.
५०. ७१९०.

सर्पिःकरोति ८.३.४५.४३३.

सर्पिष्पीयते २.१.१.३७१.

सर्पिस् ^{८१९०} २९; १.१.२९.१२९; ६३.१६५; ३.
११.२७३; २१.२८०; ४.४२.३३२; ९६.
३३३; ३.१.१.३६१; ३७१; २.१०. ४१३;
११.४१३; २४.४२६; ६.१.२०४.११६;
७.१.७२.२६४; ८.३.५९.४३६.

सर्पिश्चर ८.३.४१.४३४.

सर्षप (धान्य.) २५; ५.३.५५.४१३.

सर्षपतैल ५.२.२९.३७६.

सर्व (स. ना.) १.१.७२. १५१५; २.३.२.
४४४.

सर्वः १० १४१५; १.१.१. १२१४१८; ६०.
१५८; २.६३.२३२; ३.३. ७१९३; १०.२६७;
४.२९.३२९; २.१.१.३५९; ३६४; ५५.
३१८; ६९.४०४; २.२९.४३५; ४.१२.
४७६; ३.१.२६.३३; १४.८०; २.१२३.
१२४; ४.२.२५.२७५; ४.१०.३३४; ५.
१.५२.३५२; ६.१.९.१३; १६१.१०१;
३.३४.१५२; ५९.१६४; ४.४५.११८;
६२.२०५; ८.१.१२.३६६; २.९२.४३०.

सर्वे १९; १३; १८; २७; १.१.२०.
७५; ४९.११८; ११९; ५०.१२०; १२२;
१२४; ७२.१२५; २.४५. १७१७; ६४.२४०;

३.४८.२६३; ९३.२१५; ४.९.३१५; २.१.
६९.४०३; २.६.४१५; २९.४३१; ३.१.
२६.३६; ४३.५०; ६७.५६; ८५.६९; २.
१४६.१३३; ३.१. १३८; १३२.१५९; ४.
१.९३. १३१३१५; २.१३८.३०९; ५.
१.५९. २७२७; ११५.३६३; ११९.३६७;
१२१.३७०; २.४८.३८३; ३.५५.४१३;
६.१.६५.४३; ७.१.२७.२५९; ८.१.
१२.३६८; ३७०; २६.३७४; ३.२९.
१०१११

सर्वम् १३; १३; १.१.७.१२; ३५; ९.
७१९०; ४९. ११९; ५७.१२४; ६९.१७५;
२.१.११३; ९.११६; ४५.२१८; ६४.२३३;
२४४; २१७; ३.६०.२८५; ४.१.२१७
२५; २१५; ३.३१५; ५२.३३६; २.१.१.
६१७८; ३५९; ३६०; ३६४; ३६८; १५१२६;
३७०;
२०.३८२; ४८.३६२; २.२४.५६३; ३.
१.४३१; ३.१.७.१५; ३१.४०; १४.७८;
८०; २.१२२.१२२; ४.६९.१८०; ४.१.
१३.२०९; ९३.२४९; २.७०.२८७; १२.
२९०; ३.४.३०३; १३२.३२१; ५.१.५१.
३८२; ६.१.१२७.२६; १५८.१००; १८६.
११३; २.९३. १५१७; ४.१६.१२९; ७.
१.५४.२५९; ८.१.४.३६५; ३६६; २.३.
३८८; ३.३७. १६११९

सर्वान् १.३.१. २६१२६.
सर्वेषां १.१.१०.६४; ३३.२११.
सर्वैः १६; २३१२४; २.२.६.४१०; २१.
१३१३३; ३३०; ३.२.१२४. ११११२
३७८.

सर्वेभ्यः १.१.६६.१३६; ३.२.१२७.
 १२२; ३.२०. १।१८।२२ ; १२६; ४.६९.
 १८०; ७.१.८२.२७०; २.५९.२२८; ३.
 २।६.

सर्वस्य १२; १.१.५४. १२।१६ ; ५५.
 ११९; १।२; ६०. १०।१०; ६५. १२।१३।२५ ;
 ७२.१८६; ३.२.२५९; ३.२६१; १०.२६७;
 २.१.३६.३८८; ४.३२.४८१; ८५.५०१;
 ३.१.९१.७३३; २.१३५.१३१; ४.७७.१८१;
 ४.१.९२.२४५; २.२५.२७८; १३२.३२१;
 ५.१.१९.३१३; १२५.३७१; ६.१.२.१।
 ४; ३७. १३।१५।१८।२२।२३ ; ६९.४८;
 ११५.८६; १८६.११३; ३.३४. १।२४; ८२.
 १७०; ४.१९.१८५; ४९. १२। १५। १७।
 २०।२० ; १३०.२२१; १५४. १६।२०; ७.
 १.२७.२५०; २.५९; ४०.२५७; १६.२७५;
 २.८.२२२; ४.४३.३५९; ८.१.४.३६५;
 ३.८३.४१६; ३.३४. १५।२३।३४.

सर्वेषाम् २५; १.१.३.२५; ५०; ९.
 ६।१३; २७. १७।२०।२७ ; ८२; ५७.
 १५१; ६९.१७७; ६४. १२।१४ ; २३६;
 ३.१०.२६८; ७२.२२२; ४.४२.३३१;
 २.१.५१. २१।२१ ; ४.६२.४११; ८५.
 ५२६; ३.१.४०.१७; ४.२.१७८; २१.
 १७३; ४.१.१.१११; ३.२०१; १८.
 २१०; ७९.२३३; ९३. १८।२१ ; १०।१५।
 २१ ; ३.१.४०.३२३; ५.१.९.३२०; २.
 ४८.३८३; ६.१.१३.२३३; ३७.३५; ४५.
 ३१ ; १०२.७९; २.९३. १३२; ४९.
 १६१; ४.२२.१८८; ७.१.१०२.३०९;
 ६।१६; ८.२.८२.४१५; ९०.४१५.

म. भा. श. को १३५

सर्वस्मिन् ५.२.४८.३८३.
 सर्वेषु १.१.२०.७६; २२.७६; ३८.
 १७ ; २.६४.७३८; २.१.१९२; ६६.
 २२३; ३.१.२५४; ४.२३.३२६; २.१.
 ५१.३१६; ३.१.२६.३६; ३.२०.१२६;
 ४.६९.१८५; ४.१.९३. ३।३।१।१।११९ ;
 ४।४।२।२६ ; १२०.२५८; ३.४.१४.१८४;
 ७.४.६७.३५५.

सर्वा १.१.३८.२५; ४.५.३३६; २.२.
 ८.४१२; ४.१.३१.२१३; ५.२.४८.३८३.

सर्वाः १.१.३८.२६; २.६४.२३६; ४.
 १०९.३५६; २.३.२३.४५२; ४.३२.
 ४६१; ३.१.८.१८; ३.१३३.१६०; ४.
 १.३.१९८; ६.१.१६६.१०६; १६७.
 १७।२०।२।२५.

सर्वाभिः १६.

सर्वाभ्यः ३.३.१.१३८.

सर्वस्याः १.२.४८.२२५; ८.४.३.४५४.

सर्वासु १.१.३८.२६.

सर्वाणि १.१.४५.११२; ४७.११५; ६२.
 १६३; ३.१.२५६; ४.४२. १३।१९ ; ५१.
 ३३६; २.१.१.३६७; ५१.३११; १५।१५
 ६९.४०४; ४.६२. १४।१६ ; ३.२.१०२.
 ११३; ३.१.१३८; ४.१.३.१९३; ६.२.
 ३९.१२५.

सर्वके १.१.७२.१८४; ६.१.१९७.
 ११४.

सर्वकैः ६.१.१६३.१०४.

सर्वं ४.२.६०. ११।१४.

सर्वं १.१.७२.१८६.

सर्व (विशेषनाम)

सर्वः १-१-२७-८७.

सर्वाय १-१-२७-८७.

अतिसर्वाय १-१-२७-८७.

सर्वात् ५-१-१०-३९१.

सर्वकारक १-१-१-३७.

सर्वकाल १-३-१-२५७; २-३-१-१९२; ३-१-७-१७१८; ४-१-३-२००; ४-८-२-३५४.

सर्वकालापवाद २-२-८-१९३.

सर्वकोशिन २-१-६९-४०३; ४-१-६-५-२-१३५-४०१.

सर्वगुण १३.

सर्वग्रहण १-१-६३-१६८; ३-३-२०-११२११३; ६-२-९३-१३१४; ८-१-१-४५११०१२११३६१; १३११७; १३; २६१२७; ४-३-६८; १८-३७२; ३७३.

सर्वजन ५-१-९-२३१२३१२३३३.

सर्वजनीन ५-१-९-३३३.

सर्वजनीय ५-१-९-३३०.

सर्वतः (अ.) १-३-६०-२२६; २-२-३४-४३६; ३-२-४४; ४-१-९३-२३१०; २५६; २-४५-२२०; २११; ४९-२२५; ५-१-१९-१९१२०१२५१२६; ३१४; ३-९-४०५; ६-१-१३५-९१; ७-१-३४-२५३; ८-२-४६-४०८.

सर्वतः (अ.) ४-३-२-४४.

सर्मतन्त्र ४-२-६०-२२३.

सर्वतोभाव ५-१-१९-३३३.

सर्वत्र (अ.) २७; १-१-९-४०; ४३; ३-४५; ४१७; ७-१५९; ८-६०; ५०-१२०; ११११८१२७; १२११; १२२; ५६-१९१३७;

६१-१६०; ६७-१७४; ६९-१८०; ७२-१८८; २-६४-२३८; ११७; २५६; २३४; ३-५४-२२३; ६७-२११; ७२-२१३; ४-२३-१७१२३; ३२-३३०; ५२-३३७; २-३-५०-४६३; ४-६२-४१९; ७९-४१५; ३-१-८-१७१७१७१७१७; ८४-१४१४; २-३-१६६; ११४-११९; ११८-१२१; १२३-१२४; १२४-१२५; ३-१९-१२६; १३२-१५९; ४-६९-१२१; ४-१-३-१६६; ३६-२११; ७५-२३२१-२३२४; ७९-२३३; ८५-२३७; ९०-५१६; २-७-२१३; ५-१-९७-३६२; ११९-३६७; २-९१-३८९; ९-४-३९३; १२२-३९२; ६-१-५-१०; ३-१-३-१२५; ३४-१५२; ५०-१६२; ७-१-२६-२५०; ३७-२३१३; ११-३०५; ८-१-१-३६३; ५७-३७९; २-६-३९१; ८-३-५५; २५-४०२; ५९-४११; ६२-४११.

सर्वत्र (अ.) ३-२-४८-१०३.

सर्वत्रग ३-२-४८-१०३.

सर्वत्रग्रहण ४-१-१८-२१०.

सर्वत्र विभाषा गोः (पा. सू.) १-१-५८-१११.

सर्वथा (अ.) ५; १-१-६९-१७६; ३-१-२५४; २५७; २५८; १२-२७४; २-१-१-३७४; ३६-३१९; ३-२-११५-१२०; ४-२-६६-२२६; ३-१२०-३१८; ५-१-९-३४०; ६-४-२२-१२५; ४७-२३०; ७४-२१७.

सर्वद्वय ति ८-१-४-३६६.

सर्वधनाद्यर्थ २.१.६९.४०३; ५०४.

सर्वधनिन् २.१.६९.४०३; २१९; ५.२.१३५.
४०१.

सर्वधातु ३.१.१३४.९१.

सर्वनामकार्य १.१.२७.२८३; ७१११०.

सर्वनामत्व १.१.२७.२८३.

सर्वनामन् १.१.२७.२८३; २०१२०१२०१२६१२६१

२६१२६१२६१२६; २१; २१.२१५; ६७.

२५१२५; १७२; १९१९९१९९; २१

२.२.२०.११९; २.१३.४४९; ४.१.१.

११९; १२.२१.६३; ६३.२५०; ५.३.

२.४०२; २०.४०२; ८.१.९.३६८; १२.

३७३.

सर्वनामन् १.१.२९.९१; ७२.१२४; १२५;

२.२.३५.४३७; ८.१.९.३६८.

सर्वनामन् १.१.२९.९१; २.२.३५.४३७.

सर्वनामनिर्देश ४.१.९२.२४६.

सर्वनामविधि ४.१.१.१६२; ८.१.९.३६८.

सर्वनामसंज्ञ १.१.२७.२८३.

सर्वनामसंज्ञा १.१.२७.२८३; २७; २८;

२९; २९.९२; ३०.१२१३; ३०.

९६; ४.१.३०३; ४.२.२५.१६२१;

८.४.३.४५५.

सर्वनामस्थान (पा. श.) १.१.६३.१६६;

१९११०१५; १६७; ६७. ११११११२; ४.१.७.

१२११३१३१९; ६.१.५.१०; १३.२१;

५७; ४.१.३. १६१६११७१२०१२०;

१११११; ७.१.७२.२६५; ७८.२६९; ९०.

२२१२२; २१.१९१११०; ९६.२७५; २.

१००.३०६.

सर्वनामस्थानगुण ७.२.१००.३०६.

सर्वनामस्थानग्रहण ६.४.१३.१८३.

सर्वनामस्थानत्रपर ६.१.१३.२१.

सर्वनामस्थानपरता १.१.६३.१६७; ६.१.६३.

२६.

सर्वनामस्थानप्रकरण ६.४.१३.१८३; २१२.

सर्वनामस्थाने (पा. सू.) १.१.४०.११६.

सर्वनामस्थाने चासंबुद्धौ (पा. सू.) १.१.

४०.११५.

सर्वनाम्नः स्मैः (पा. सू.) १.१.२७.२८३.

सर्वनाम्नस्तृतीया च (पा. सू.) १.१.२७.

९२; ४.१.१.११२.

सर्वनीचैः (म.) १.२.३०.२०७.

सर्वपदादेश १.१.२०.३५; ७.१.२७.२५२.

सर्वपश्चात् २.२.२४.४२२.

सर्वपाञ्चालक १.१.७२.१८५.

सर्वपूर्व ३.४.२१.१७३; ६.२.३९.१२५.

सर्वपूर्वपद ६.२.३९.१२५.

सर्वपूर्वा ३.४.२१.१७३.

सर्वपृष्ठ १.१.६३.१६५; १६९; ६.१.२०.४.

११६.

सर्वप्रतिषेध ६.१.१५.८५; २१५.

सर्वप्रसङ्ग १.१.५०.१२०; १२४; ६०.१५८;

३.२.२५९; २६०; ३.२६१; १०.२६७;

२.१.३६.३८८; ३.४.६९.१८०; १८१;

७७.१८१; ६.२.३४.१५२; १५३; ८२.

१७०; १७१.

सर्वप्रातिपदिक ३.१.११.२१; ७.१.५१.

२५८.

सर्वाद्यन्त १.१.२९.२९.
 सर्वानुदात्त ८.२.६.३९९.
 सर्वानुप्रयोग ३.१.४०.३७.
 सर्वान्त्य ४.२.७०.२८७; ६.३.६९.९६४; ७.१.८२.२७७.
 सर्वान्त्यत्व १.३.३.६/१११.
 सर्वान्त्य ८.१.५५.१११७३.
 सर्वान्त्यत्व ८.१.५५.५५/३७७.
 सर्वापवाद ३.३.९५.१५२; ६.२.५२.६/७१४; ७.१.९६.२७६.
 सर्वापवादप्रसङ्ग ३.३.९५.१५२.
 सर्वापहारिन् ६.१.६९.४८; ४.६९.२०९.
 सर्वाभिधानं ८.१.४.३६५; ३६६.
 सर्वार्थ २.१.३६.३८८.
 सर्वाल्पीयस् ८.१.३.३६२.
 सर्वथ ५.१.१०.३९९.
 सर्वेषां ग्रहण ६.३.४९.१६९.
 सर्वैकान्यकिञ्चित्तदः काले दा (पा. सू.) ५.३.१९.४०६.
 सर्वोच्चैः (अ.) १.२.३०.२०७.
 सर्वोभयार्थ ५.३.९.४०५.
 सलिङ्ग २.२.२४.२२२.
 सलोप १.१.५८.१५४; ३.१.११.२०; २१.१.२३.२/१. ६; ८६.९८; ७.२.८.२८५; २८२; ११९. ३२३; ८.२.२२.१२/१६. ४००.
 सलोप ८.२.२२.४००.
 सलोपसंनियोग ३.१.११.२१.
 सलोमक ४.३.१५५.३२५.
 कालिङ्ग्रहण २.३.६९.४६९.
 सव ३.३.५६.१५०.

सव ३.३.५६.१५०.
 सवकार ३५.
 सवत्स ६.३.८३.१७९.
 सवनादि ८.३.९१.४८; १०८.४९; ११०. १५/१७. १५९.
 सवर्ण (पा. श.) १६; १८; १९; २३; २६. २५; २८; १.१.१.२९; १.२२; ६३; १०. ४/१५२४; ११. ३/१८. १९. ३९; ५०. २७; ६९. २२/२५. १/३/७/१०/११. १३/७; १७/७. ६/११२/१४/२/२/२. १/३०; ७०. १८/१; २.२७.२०३; ४.३.३९३; ६.१.१८५.१६/१. १७/१९. ४.१६०.२३२; ७.२.८४.३०६. १०; ८.४.६८. १/३/२३.
 सर्वर्णग्रहण १५; १८; १.१.१०. २/१४/२१. ६९. १/७/११. ६.१.१०२. ११/७/११/३/१. १७/१७. १२/१४. ४/१०. ८.४.६५. २/६५; ४/६६.
 सर्वर्णग्रहणार्थ १५.
 सर्वर्णदीर्घ ४.४.५९.३३२; ६.१.१०२.७८.
 सर्वर्णदीर्घ ६.१.१०२.७८.
 सर्वर्णदीर्घत्व १.१.९.६३; १०.६४; ४.३.१०. १६/२०/२०/२३/२४. ३.१.३६. १६/२५. २३/२४. ४.१.६६.२२७; ४.५९. ११/१३. ६.१.२. १५; १२.१८; १६; ३९.३३; ४. २९. ८७. १६; १०९.७७; १०२.७८. ८; १०८. ११/१२/१४/२७. १/२/१२/१. १६/१८. ३.७६.१६९; १७०; ९८.१७३. ४.१.४८. २/२६; ७.१.१२. १५/१८/२०. ५०.२५७; २५८; ८.२.६.३९९.
 सर्वर्णदीर्घवाधनार्थ ६.१.१२.१९; १६७. १०६.

सवर्णदीर्घार्थ ६.१.१०२.७३
 सवर्णनिवृत्त्यर्थ १.१.२८. ६।६।१७
 सवर्णलोप १.१.१०. १।२।२।२३
 सवर्णसंज्ञ १.१.१.६१; १६।१६।१६।२०।२६
 सवर्णसंज्ञक १५.
 सवर्णसंज्ञका १५.
 सवर्णसंज्ञा १.१.१. १।१।२।१।५।२।०।२३ ; १।२।
 ३।३।६।७।८।९।२८ ; १।१।१७ ; १०.२६;
 १३।२० ; ६५; ६९.१७६.
 सवर्णसंज्ञावचन १.१.१. ७।१।१।२० ; ६३.
 सवर्णसंज्ञावचनसामर्थ्य १.१.१.६२.
 सवर्णसंज्ञोत्तरकाल १.१.१०.६३; ६९.१७६.
 सवर्णार्थ १.१.१.११; ६.१.१२८.१०; ८.४.
 ६८.२६६.
 सवशा ३.३.५८.१५०.
 सवार्तिक ४.२.६०.२२३.
 सवितृ ३.१.३२.२१; ५.३.५५.२१६.
 सविभक्तिक १०।१११ ; १.१.६३. १।११।१३ ; ८.
 ३.१८. २।३।३.
 सविशेष २.१.१.३६१; ३.१.८.१८.
 सविशेषक ४.२.१२.२१०.
 सविशेषण १.२.५८.२३०; २.१.१.३६१; ३६५;
 ३.१.८.१७; ७।१०.
 सव्यपेक्ष १.२.६२.२११.
 सव्येष्टा ८.३.१७.६।८.
 सव्येष्ट ८.३.१७.६।८.
 सशकल १.२.३१.२१२; ३.३.१८.१११; ४.
 २१. १७२; ४.१.१२.२२५.
 सशकार ६.४.२३.१६३; १६२.
 सशकारग्रहण ६.४.२३.१६२.
 सशब्द १.१.६१.१५६.

सशब्दान्त ६.१.१६२.१०३.
 सशेष ३.३.१.१३८.
 ससकार ७.१.३३. १६।१७।२०
 ससकारग्रहण ७.१.३३.२५३.
 ससकारग्रहणसामर्थ्य ७.१.३३.२५३.
 ससंख्य २.२.२२. २।२२.
 ससंग्रह ४.२.६०.२२३.
 ससर्पिक ८.४.३५.२६.
 ससाधना ५.२.२८.३३.
 ससामान्यक ४.२.१२.२१०.
 ससीमक १.१.७. २।२।२३ ; २१. १।७७.
 ससृवांसः (वै. शा.) ६.१.८.१३; १३.
 संज्ञ (धा.)
 संज्ञते ३.१.२६.३६.
 संज्ञन्ते ३.१.२६.३६.
 प्रसज्यते १.१.२०.७६; २२.३६; ८०;
 २३.२०; २७.१२; ३७.१५; ४६.
 ११३; ११५; ५१.१२७; १२८;
 ५२. ५।१।१६।१९ ; ५६.१२१; ६२.१६१;
 १६२; ६३. १७।१९ ; २१. २२।२२ ;
 ७२.१२२; १२३; ७३. ५।१०।१३।१६ ;
 ७५.११२; २.२.११६ ; २७.२०३; २८.
 २१५; २५.२१७; २१८; ३७.२२३;
 ४८.२२३; २२५; ५१.२२६; ६४.
 ६।१६ ; २३.२२. १७।२०।२१ ; १।४
 २३३; २३४; ३.१. २५३; २५४;
 २५७; २.२६०; १४.२७७; २७८;
 ६७.२११; ४.१.२१७; १।१०।२० ; २।१
 १८ ; २.३०७; ३. ३।१।६।१०।१२।१३ ;
 ३११; १३. १८।२० ; ३१७; १४.३१९; १७.
 ३१२; ३३. ११।११ ; ३२. १।११
 ३१६; ३३. ३२३; ३२. ३३०; ४२. ३३

३३१; ४९.३३३; ८४.३३३; ९६.३३३;
 ११०.३५६; ३५६;
 २.१.२.३६५; ३.३६५; ४.३६५; ५१.
 १४१६; ३९५; ६९.४०६; २.६.४१२; ७.४१२;
 १९.४१२; २४.४२५; ४.३२.४२५; ३३.
 ४६२; ३५.४६३; ४६.४६६; ७९.४६६;
 ८५.५०९;

३.१.३.२५; ६; ७.१३; ८.१६;
 ११.२०; १२.२२; १३.२६; २७.३६
 १२।१३; ३४.४७; ३६.५८; ४३.५७
 ४४.५३; ४६.५४; ७८.६०; ९१; ८०.
 १२।१८; ६२; ९१.७२; ७३; ९२.७६;
 ९३.७७; ९७.७९; १११.८५; १२२.८७;
 १३२.९७; १०; २.३.१६; ६०.१०७; ८०.
 १०९; १४१.१३२; १७१.१३२; ३.
 १३५.१०१२; १६७.१६७; ४.७९.१६६;
 ८२.५।१२४; १।६; १.६;

४.१.१.१३।१५।२।२४; १।३।२२
 १३३; १५.२०९; २५.२५२; ४८.१९१
 २१; २२०; ६०.२२५; ६६.२।१७।१०।
 ११।१४; ७८.२३०; ९०.२३७; ९३.२३६;
 १२।१३; ७।१।११।१५।१२।१।
 २३; १६५.२३६; २.७२.२३७; ९१.२६९;
 ३.१०४.३१६; १४०.३२३; १५५.३२५;
 ४.५९.३३३; ८३.३३३;

५.१.५८.३५३; २.४४.३८०; ४९.
 ३८४; १०७.३९७; ३.५७.४१६; ६८.
 ४२१; ८३.४२५; ४.८.४३२; ५७.४३७;
 ६.१.५.१; १७.२५; ३२.३३.२६;
 ३७.३९; ४५.३३; ४९.३८; ६९.२०;

१०।१२; ४१; ६४.४३; ६९.१।१४; ७१.१३।
 २०; ७७.२१; १०२.१०।१६।७।१२५;
 १०८.२३; ११२.८५; १२३.३।७।११;
 १२९.९४; १३५.१७; १९६.११५;
 २२१.११२; २२२.१११; २२३.१२०;
 २.८०.१३९; १३.१३।१५।१७; १९.१०.
 १३९; ३.५.१५५; ४३.१५२; ५०.
 १६२; ७३.१६९; ७४.१११४; ७८.
 १७०; ४.१.१७६; १४.१८४; १६.१८४;
 २२.२०।२५; २३.१९३; ४२.२०।२५
 ४६.१९९; ४८.२००; ५२.२०२; ८२.
 २१०; ८९.२११; २१२; ९०.१३।१५
 १३०.२२१; १३५.२२४; १४२.२२५;
 १४८.२१२।२३।२५; १६१.२३१; १७२.
 २३४; १.७४.२३५;

७.१.१.२८०; २.२१३; ३.२३२; ६.
 २१३; १२.२१५; २७.२५१; ३९.२५६
 २१; ४०.२५७; ५४.२५९; २६०; ५८.
 ११।१२; ६५.२६२; ७२.२६३; १७।२०
 २.८.२६२; २०.२६८; २१.२६८; ३५.
 २६१; ४४.२६५; ५९.२६८; ७३.३०२;
 १०२.३१०; १०५.३१०; १०७.३११;
 ३१८; ११७.३१२; ३.१०.३१३; ४.१.३।५।
 ८।१५; १२.३१३; ६७.३५६;

८.१.३९.३७६; ६८.३८०; २.१०.
 ३८६; ३.३८८; ६.३९१; ८.३९३; ५५.
 ४०९; ६२.४११; १०६.४२१; १०८.
 ४२२; ३.१२.१७।१८।१९
 ४३०; ४१.४३२; ४५.४३६; ५६.४३७;
 ५९.४४०; ८२.४४५.

सहमान ३.२.१७१.१३५.
 सहयुक्त २.३.१९.४५३.
 सहयुक्तेऽप्रधाने (पा. सू.) १.३.५५.२८४.
 सहयुध्वाप्रिय ६.३.८२.१७१.
 सहयुध्वा ४.१.७.२०३; ६.३.८२.१७०.
 सहयोग २.२.२८.४३२.
 °सहयोग २.२.२८.४३२; ४३१.
 सहल ६.३.८३.१७५.
 सहवचन १.१.१.४१; २.१.४.३७३.
 सहविवक्षा १.२.६.४.२३३; ४.१.०८.१८१८.
 सह सुपा (पा. सू.) १.१.१.४१; ७.५३.
 सहस्र (सं. वा.) १.१.२.४.११९; ३९.२०; २.
 ३.७०.४७०; ४.१.७९.२३३; ५.१.५९.
 ३५५; ३५९; २.४५.३२०.
 °सहस्र (सं. वा.) ५.१.२९.३४९; २.४५.३२०.
 सहस्रकृत्वस् (अ.) १७.
 सहस्रगव ५.१.५९.३५६.
 सहस्रदक्षिण १८.
 सहस्रदक्षिणा १८.
 सहस्रपरिमाण २.३.१८.४५५.
 सहस्रवर्त्मन् २१.
 सहस्रादि ५.१.५९.३५५.
 सहस्राधिक्य ५.२.४५.३२०.
 सहाय १.३.१२.२७१; ४.१.०९.३५६; २.३.४.
 ४३५; ८.४४०; ४.७९.४६६; ६.३.५९.
 १६३.
 °साय ४.२.४३.२७६.
 सहायता ४.२.४३.२७६.
 सहायवाचिन् २.२.२४.४२६.
 सहार्थ ५.२.२७.३७५; ६.१.५.२०१५.
 म. भा. श. को. १३६

सहार्थिभाव १.४.२४.३२६.
 सहि (पा. श.) ८.३.५५.४३२; ५६.४३८;
 ११५.४५०.
 सहि° (पा. श.) ३.२.१७१.१३५; ६.३.
 ११२.१७५.
 सहिग्रहण ८.३.५६.४३१.
 सहित १.१.२७.८७; ६.१.१४४.९५.
 सहित° ४.१.७०.२३७.
 सहितोरु ४.१.७०.२३७.
 सहेतुक १.३.९.२६६.
 सहोरु ४.१.७०.२३७.
 सांराविण ३.३.२०.१४७.
 सांवत्सरिक ४.२.१०४.२३१.
 सांवहित्र ४.३.१२०.३१८.
 सांहितिक ४.४.९.३२९.
 साकचक २.४.३२.४८१; ७.२.१०७.३१२.
 साकचकार्थ २.४.३२.४८१; ७.२.१०२.३१०.
 साकम् (अ.) ७.१.३९.२५७.
 साकलय १.१.३९.१००; २.१.६.३७८; ४.१.
 १.१९८; ६.१.१३.३३.
 साकाङ्क्ष ३.२.१०४.१११११११२.
 साकेत (नगरम्) १.३.२५.२८१; ३.२.१११.
 ११९; ३.१३६.१६२.
 साकुक् (सा. पे.) ४.२.३६.२७९.
 साक्षात् (अ.) १.४.७४.३१८; ५.२.९१.
 ३८९.
 साक्षात्कृत्य (अ.) १.४.७४.३१८.
 साक्षात्कृत्वा (अ.) १.४.७४.३१८.
 साक्षात्प्रभृति १.४.७४.३१८.
 सागमक १.१.२०.७७; ४६.११२.
 सागर ३.२.१२३.१२३.

साधनव्यवहार ८४.३०.४६९.
 साधनातिपत्ति ३.३.१३९.१६३.
 साधनापवर्ग २.३.६.४६.
 साधनापेक्ष १.२.६४.२३८; ५.३.६६.४९८.
 साधनाभाव १.३.१.१८१९८; ३.१.१९.२७
 १०; ११.१६१९.
 साधनाभिधान ३.२.१२७.१३८.
 साधारण ५.४.३६.४३५.
 साधि (पा.श.) ७.२.१०.२२५.
 साधीयस्त्र १७.१७ १७ ३२; १.१.२३.
 ८५; ५०.१२३; ५१.१३५; १५६.
 २६।२६; २.४५.२२०; ३.१.२५५; ३.
 १३।१३ २६९; ४८.२८३; ५४.२९।२९ ७२.
 २९३; ४.२९.३२९; ५४.३३९; १०९.
 १३।१४ ३३५; २.१.१. २५।२६ २२।२३; ३.
 १.९४. १२।१२ ८०; ३.१३.१२२; १३२.१५९;
 ४.४.९०. १७।१७ ३३४; ६.१.६९.२८; २.
 ५२.१३९; ३.५९.१६४; ७.३.१४.३२१
 २३; ८.१.१२.३६९; ३.३४. ११।१२
 २५।२८ ३ ४।६।१५ २३; १.१.१.४९;
 ८.६०; ४.१.१०.४. ११।१७ ११२; २.२.१८.
 ४९६; ३.८.४९६; ३६.४९८; ४३.४५९;
 ३.१.८०. ४९; ४.१.१६८; ६७. २२।२२
 ४.३.२४.३०६; ६.४.१४९.२२८; ८.३.
 ४५.४३६.
 साधु २.३.३६.४५८.
 साधुकारिन् ३.१.१.४९.९३; २.७८.१०९.
 साधुचायिन् ६.१.११.७३.
 साधुत्वं २४ ११० १४।१५ १४.१०९
 १७।२३; ४५.११२; २.१. १८।२०।
 २३; ४.१.१३८; ४.१.८२.२३३.

साधुदायिन् ३.२.७८.१०९; ६.१.९१.७३.
 साधुनिपुगाभ्यःसर्वायां सतमी (पा. सू.)
 २.३.८.४२६.
 साध्य २४ १.१.३. ११।११ ४८; २.६४.२२४; ४.
 ७.३.६५; ३.२.१२७.१३०; ४.१.८८.
 २१५; २.६०.२८३; ३.१३१.३२०; ५.
 १.७.३३९; २८.३९६; ६.१.३९.३३; २.
 ११.१२४; ३.१३८.१३७.
 साध्वध्यायिन् ६.२.८०.१३५.
 साध्वनुशा तन १.१.१.३९; ४.१.१०४.
 साध्वी ४.१.१५.२८६.
 सानु ६.१.४३.२९.
 सानुनासिक १६; ६.१.६७.२५; ७.१.१.२९६.
 सानुबन्ध १.१.२२.३९; ४.१.१५.२८८; ७८.
 १६।२० २३९; ८.३.६१.४२९.
 सानुबन्धक १.१.१४. ४५; १८.७६; २०.७६;
 २६.८५; ३.१.२५४; ९.२६७; २.४.४९.
 ४८६; ३.४.१९. १६।२२ ७९.१८२; ४.१.
 १५.६।१३ ७८.२३९; २.९.२७४; ६.१.
 ७. १३।१५ ३.७३.१६८; १६।९; ४.१४.
 २।२३ १६४; ५.७. १३।१४
 १९३; १६४; ५.७. १३।१४
 १९३; ३६. ८।१।१० ४।२२
 २२७; ३६. २५४; ५.८. २५९; ८.४.२७९;
 २.४.२६५.
 सानुबन्धकग्रहण १.१.२०.७६; २२.७६; ६.
 ४.१४.१८४.
 सानुबन्धकनिर्देश ६.४.५७.२०९.
 सान्त ८.३.८५.४६.
 सान्त ६.१.१३.३९.
 सान्तग्रहण ८.३.८५.४६.
 सांतत्य ६.१.१४.९५.
 सांतपन १.४.३६.४३५.

सामान्यामिक ४-३-६०-३१०.

सामान्यदेशिक ४-३-६०-३१०.

सामान्याधिकरण्य १-१-१-३१; ७०-१८०;

२-२०-२०२; ४२-२१४; ३-१-२५१;

२५५; ११२५; ४-२१-३२१; १०८-

२१२२२३२४; २-१-१-२५२६; २-

२१-४३५; ३-१-१०११; ५२-४६५;

४-१-४७२; ३-१-८-१६; २-१२४-१२५

१४; ४-१-१३-११६; ५-१-५९-३५५;

३५६; ११५-३६४; २-९४-३१२.

सामान्यिक ४-३-६०-३१०.

सामान्य ६; १-१-४६-११३; ५६-१७१८१९१

२३; १४०; ५७-१२६; ६७-२६३६

१११२३३४५५६६८; २-४५-२१८;

६४-२४७; ६८-२४८; ७२-१७१७

२५२; ४-३७-३३१; ५७-३४१; ८४-३४७;

२-१-५५-३६७; १६१-१७; ६९-४०३;

४०३; २-२४-२६२; ३४५; ६-६५-

४६७; ४-३५-८१८१८; ५५; ३-१-८-

१६; २६-३५; ४३-५०-२५१२७; ६७-५६;

१३१-१६११; २-७१-१०८; १२४-१२७;

३-१८-१२३; ४-१-१४-२०७; ३-२४-

३०६; ६-३-६८-१६६; ४-१३५-

२२४; १७४-३३४; ७-२-१०-२८५;

४-९-३४७.

सामान्य १-१-६७-१७३; २-७२-२२१११

सामान्यकर्मन् ३-१-८-१८.

सामान्यकर्मान्तभूत ३-१-८-१८.

सामान्यकृतत्व १-४-५५-३३१; ८४-३४७; ३-

१-२६-३५.

सामान्यक्रिया ३-१-२४-२६.

सामान्यग्रहण ३-१-८३-६३; ६-१-२२२-११९.

सामान्यग्रहणार्थ ३-१-१३-१११; ३०-१७१८;

४३-६६१२१२११२१२३२३; १-१-४-

१-७८-२१२२; ७-१-१८-२५७

सामान्यग्रहणाविघातार्थ ३-१-८-१६; १३-

१८१८; ३०-१११२०२१; ४३-२३२४;

८३-६३; १३२-१०१११; ३-१०७-१५६;

४-१-७८-२३०.

सामान्यचोदना ४-१-९२-२६६.

सामान्यतपि ३-१-८७-६६.

सामान्यनिर्देश ४-१-९२-२६६.

सामान्यपुषि ३-१-८७-६६.

सामान्यभूत १; १-१-५७-१२५.

सामान्यभूता १-४-२३-३२६.

सामान्यवचन २-१-५५-११११५१५१

१६१७१७१११; ३-४-४-१७०; ५-१७०

२३२४; ८-१-७३-३२३; ७४-३५६

७८.

सामान्यघाचिन् १-१-६७-१७३; ३-१-४०-

१२; ४-१-९२-३३१०.

सामान्यविधि २-२-३-४७.

सामान्यविशेषवत् ६.

सामान्यविहित २-१-२४-३८३; ३८४; ३-१-

१४-२६; २-७७-१०८; १४६-१३३;

१५०-१३४; १७८-१३६; ३-१०-१२०;

१६३-१६७; ४-१-८७-२३८; २-८५-

२८८; ५-१-११८-३६५; ११९-३६५; २-

१०३-३२६; ७-२-८-२८२.

सामान्यशब्द १-२-४५-५५७१७; ३-१-२५५

२५ १११; २-१-१-२१२१२३३२३

; २५६; २-१-१-३६३.

सामान्याप्रयोग २-१-५६-२१२२२४

३९८.

सामान्याभिधान १-२-५०-२२९; १५१२१
२३०.

सामान्यार्थ ७-१-१८-२२७.

सामान्यार्थत्व १-२-७२-२५१.

सामान्याश्रयत्व २-४-३५-४२३; ४८४.

सामासिक ७-१-१०-२३६.

सामिधेनी १७; २५; ४-३-१२०-३१९; ८-२-
३२-४०४.

सामिवचन ५-४-५-४३१.

सामीप्य १-२-१०-१८१७; २-२-२५-४२९;

६-४-१६१-२३१; ७-२-२-७७८; २७९;

८-४-२०-२५१.

सामूहिक ४-१-१०-२३२२; १३५-१३१४

२-४-५-२८०; ४९-२८१; १२-२११.

सामृत ८-१-८-३६७.

साम्ग्रहण ७-१-३३-२५२.

सांप्रतिक ६-१-१७७-१०९.

सांप्रतिकाभाव ६-१-१७७-१०९.

सांप्रतिकी ६-४-२२-१९१.

सांमात्र ४-१-११५-२५७.

सांमितिकायनि ४-१-१५-२५२; १५८-२६२.

साम्य ३; १-३-१०-२६८; ४-२-४-३६७; ४-१-
७८-१३१४

७८-३३२; ५-१-११९-३६७; ६-२-५२-
१३०.

साय ४-३-२३-३०५; ८-३-२९-१२१४

साय° ४-३-२३-३०५

सायंशब्द ४-३-२३-३०५

सायंतर ४-३-२३-३०५

सायंतन ४-३-२३-३०५

सायम् (अ.) ४-३-२३-३०५; ५-३-४२-
१२

सायंप्रतिक ६-४-१४४-२२६.

सायंप्रातर्हीमचरुपुरोडाश ४-१-३३-२१२.

सायाह्न ४-३-२३-३०५

सायुज्य १५.

सारघ ४-३-११६-३२९; ३१७.

सारङ्ग १-२-३१-२०८; २-१-६९-४०२;

सारण्यक १-१-७-२२२३; २१-७७

सारथि ८-३-१७-६१८.

सारम् (अ.) २-४-३१-१५११५
३६२; ६-१-१३५-२३३; ८-१-७०-३२६.

सारस्वती ३;

सारूप्य १-२-६४-४२७; २३९; २४०.

सार्थ १-१-७४-१९०; ४-२-४-१११६१६

सार्थक २-२-२९-४३२.

सार्थत्व १-४-२४-३२७.

सार्थिक २-२-२४-४२३.

सार्पिष्क १-४-१-२२६.

सार्व ५-१-९-३२१.

सार्वजनिक ५-१-९-३२३.

सार्वजनीन ५-१-९-३२३.

सार्वधातुक (पा. श.) १-१-६७-१७३;

२-१-१६२; ४-१-१३३; १८-१-१११

१०-२६८; २-४-३५-४२९; ३-१-३१-२५;

३३-४३; ६७-१११२०२१२१; ६१०

७८-६१; ८३-६२; ६४; ९०-५७३;

९१-७३; ९४-७८; २-१०७-११५; ६-४-

२२-१८८; १८९; ६४-२०७; ८७-

२१३; ११०-२१५; २१६; २१७; ७-

२-३५-२११; ३-८५-३३७; ९५-३३१.

सार्वधातुक° (पा. श.) १-१-३-२५;

५१५५; २१३; ५०-३-५-५५; ३-१०-२६३

३-१-९-२०; १३-२३; २७-३७; ७८-

६०.

°सार्वधातुक° (पा. श.) १-१-३-२५;

३-१०-२६८.

सर्वधातुकग्रहण १.२.१.१५१२२; २.१.१०.
१८२०१२२ ३११११२; ६.४.२२.१८८;
११०.२१६; ७.२.८.२८१; २८२; ८०.
३०२; ३०३; ३.१५.३३९.

सर्वधातुकत्व १.१.५६.१३५; २.१.८६.६५;
१.१.१०३; ६.४.५२.२०३; ७.२.८५.३३६.

सर्वधातुकपर ६.४.२२.१८८; १८६.

सर्वधातुकमपित् (पा. सू.) १.१.२२.१०६;
२.१.७८.६०; २.१०७.११५; ७.२.८५.
३३७.

सर्वधातुकविशेषण २.१.१०.५१७९.

सर्वधातुकसंज्ञा १.१.५६.१३५; ४.१.३०२;
२.१.७८.६०; ८३.६२; ४.११०.१८५;
७.२.८५.३३६.

सर्वधातुकस्वर ३.२.८३.११०; ६.१.१५८.
१००.

सर्वधातुकदेश ३.१.८३. ६१११११५१११।
२४

सर्वधातुकार्थ ३.१.६७. १८१११३०:२४; ५८
१३१२४; ७८. १७११७ ६०; ६.४.६२.२०७.

सर्वधातुकार्थधातुकयोः (पा. सू.) १.१.३०.
१५; ४६; ५०; ७.२.८५.३३६.

सर्वधातुके यक् (पा. सू.) ३.१.३३.४३; ६७.
६०; १०.७१.

साल्व ४.२.१३३. १०१२१५५१५५

सावक ८.३.६५.४३३.

सावकाश १.१.३.३६; ४.५३; १४.७०; ४६.
१३३; ५१.१२६; ५३.१३१; २.५.११३;
१.११६; ६२.२३६; २३८; ३.१२.
२७१; २७६; ४.१.२१८; २१९; ३०३; १९.
३.१५; २.१.३.३७७; ३.१.४३३; ३.१.८.
१७; ३०. १७११२३; ११.७२; ४.८५.

१८६ ४.१.१३.२१६; ३.५६.३२६; ५.
३.६८.४३०; ४.१५४.४३३; ६.१.९३.
७५; १२.११४; ४.४२. १११७; ७.१.
३७.२६५; ८२.२७०; २.३.२८०; १८.
३०७; १००. १३१५१२०; १०६. ३११७;
४.१. ११०; ५५. १११३११६; ८.२.१.
३८५; ७.३१३; २३.२०९; ६२.४१३;
७३.४१३; ३.१५.४३६.

सावकाशत्वा १.१.५३.१३१; ३.१.३०.३८; ६.
१.१७८.१६.

सावकीयति (पा. श.) ८.३.६५.४३३.

सावयति (पा. श.) ८.३.६५.४३३.

साव्यय २.१.१. १११७२.

साह्वान् (पा. श.) ६.१.१२. १२११११४.

सासहि ३.२.१७१.१३५.

सासहि ३.२.१७१.१३५.

सास्त्रा ६.६.११.

सासथ देवता (पा. सू.) ४.२.३४. १२११६।
११; २७७.

साहचर्य १.१.६८.१७६; ७०.१३०; २.२७.
२०२; ५१. २३२७; ६४.२७७; ४.२.
६३.२३१; ३.४८.३०९; ५.१.१४.३६०;
२.७९.३८६.

साहदेव ४.१.११४.२५७.

साहस ८.२.१२.४३०.

साहसमात्र २४.

साहस्र २.३.१८. ६१११५५१५५; ५.१.१९.
३१६; १२११९; ३४५.

सि (प्र.) ३.४.२.१६९.

०सि (प्र.) ६-१-६८-४६; १३.
 सिंह (पशु) ११; ३-१-१२३-१६.
 सिंहवत् ५-२-११५-३१८.
 सिंहाजिन ४-३-६०-३११.
 सिकता ३१; ३-१-१२३-१६.
 सिक १३.
 सिच् (प्र.) १-१-३. १५१२३२४२४ १३१
 १५१८ ; ५६-१३१; ५७-१६२; ६३-
 १६८; २-११-२३१५१५१५६ ; ३-१-
 ३१८१७ ४१६ १०११३१२४
 ४३-४९ ; ५०; ४४-५१
 २५ ११२६१०११३१५११८१९८ २३३३३
 ; ५३
 ४१२११२३ ; ४-११०-१२३ ; ६-१-१८७.
 १११ ; ४-४०-२०० ; ७-२-३-२२६ ; १११
 ५११०११५ ; ७३-३०२ ; १०२-३०९ ; ८-
 २-६-३९१ ; २२-१३१७ ४५७
 १११२३१२३ ५११११५११६ ; ३-११२-
 ४६७
 ४५०.
 ०सिच् (प्र.) १-२-११-१९७ ; १११३१५६ ;
 ७-२-४४-२९५.
 ०सिच् (प्र.) ६-४-६२. ५६६११०१२२१
 २३१२४
 सिच् (वा.)
 सिञ्चने ६-१-१२-१८ ; १३-२३.
 सिपिच ११ ; ६-१-१२-१६ ; ८-३-५९.
 ४३.
 सिञ्च ८-३-२९-४३.
 असिञ्च ६-१-८३. १११११ ३१६
 ६५ ; ६६.
 सिञ्चक्षत ८-३-६१-४११.
 अनिपिञ्चानि ८-३-६१-४१५ ; ६४.
 ४४२.
 अभिसिञ्चयते ८-३-११२ ४५०.
 निपिञ्चति ८-३-६५-४४२.

०सिचि (पा. श.) ७-२-१०-२३३.
 सिचि वृद्धिः (पा. सू.) १-१-१-३६ ; ७-२-१-
 २३८.
 सिचि वृद्धिः परस्मैपदेषु (पा. सू.) १-४-
 ९९-३१६ ; ३-१-४४-५३.
 सिजन्त ३-१-४४-५१ ; ५२ ; ६-१-१८६-१११.
 सिजपवाद ३-१-४३. ११११३
 ५० ; ४५-५३.
 सिजपवादात् ३-१-४५. १८१२१
 ५३.
 सिजर्थ १-१-३-१५ ; ४१.
 सिजादि १-१-२६. १४११५१७
 ८५ ; ३-१-४३-४६ ;
 ४४-५३.
 सिजादिदर्शन १-१-२६-८५.
 सिजग्रहण ३-१-४३. ११०१४
 ५० ; ४-११०-१६७ ;
 ८-२-२५. ४६१३३.
 सिजलुक्स्वर १-१-६३-१६५.
 सिजलुगन्त १-१-६३-१६८ ; ३-४-११०-१६६.
 सिजलुग्रहण ३-४-११०-१६७.
 सिजलोप ३-१-७९. ४६१७
 ६२ ; ७-२-३७-२९४ ; ८-
 २-६-३९१.
 सिज्विधान ३-१-४५-५३.
 सिज्विशेषण १-२-११. १०११०
 ११६.
 सिञ्चत् २-१-२-३७३.
 सित् १-१-६३. १७०६ ; ४-१-२९६.
 सित् ६-१-७७-५३ ; १२५-८६ ; १२७-८१
 २२ ; ७-३-३३३.
 सित् ५-३-५५. १०११२
 ८१६ ; ८-२-४८-४०८ ; ८८.
 ४३६.
 सिता २-३-१३-४३६ ; ८-२-४४-४०७.
 सिति च (पा. सू.) १-१-६३-१६६ ; ४-१-
 २९७.

१२ ११२२२३ २४
 ५२. ३९६ ; ५६. ३९८ ; ५८.
 ४०० ; ६०. ४०० ; १११३१५२३ ; ६९.
 ४०३ ;
 २. ५. १९ ; १४. ५१५ ; १८. ४९६ ; १९.
 ४९६ ; २०. ४९६ ; २४. ४९६ ; ४२९ ; ४२२
 १८२४२६ ; ४२३ ; २५. ४२६ ; ४२८ ;
 २६ ; २८. ४२८ ; ४२९ ; २७. ४२९ ; २९.
 ७ ७७७७७७७७ ४६८११४२२
 ४३९ ; ४३२ ;
 ३. १. ४० ; ४४२ ; ३. १४१६ ; ७. ४४३ ;
 ९. १०२४ ; ४४८ ; १२. १८१८१२५ ; १३.
 ४४९ ; १८. ४५२ ; १९. १८२०२४२४
 २८. ४५५ ; २९. ४५६ ; ३०. ४५६ ; ३७.
 ४५९ ; ६०. ४६६ ; ६२. ४६६ ;
 ४. १. ४५ ; २६. ४७८ ; ४७९ ; ३३.
 ४७२ ; ३४. ४७३ ; ३५. ४७३ ; ३६. १११३३
 १७२० ; ४९. ४८६ ; ५६. ४८८ ; ५८. ४८९ ;
 ६२. १०१९ ; ५१२२ ; ४९२ ; ८१. ४९६ ;
 ८३. ५०० ; ५०१ ; १११११११५
 ५०२ ;
 ३. १. २. १० ; २३ ; ३. ११२२२६ ; ७.
 १६१२५ ; ८. १६१ ; ९. २०१ ; २६. २०४ ; २७.
 १८ ; ३०. १५२५ ; ३१. १८२०२५ ; ३२.
 १४४६ ; ३४. १७३ ; ३५. १६६ ; ३६. २१२६ ;
 ५५५ ; ४०. २०७ ; ४३. १११३ ; ४४. १५२
 १३१५११८१८२१२१२३ ; ४६. १२
 ४८. १५५ ; ५२. ५५५ ; ५८. ३५६ ; ६७. १६९ ;
 १२१३ ; ७९. ४५६१७ ; ८६. ६५५ ; ८७.
 ६१६ ; १२. ४११ ; ७१. ४३३ ; ७४. १२५५
 १८ ; २६६ ; १४. ७८८ ; ७९. ८८ ; ९७. २०२ ;
 १११. ८५ ; ११२. ८३ ; १३१. ९० ; १३२.
 १६
 १० ;
 २. १. १६ ; ३. ६१७ ; ५२. १. ६१८ ; ५८.

१५ ६०. १०७ ; ६९. १०८ ; ७१. १०८
 १५ ; ७७. १०८ ; ८७. ११२ ; १०२. ११३ ;
 १०७. ११५ ; १०९. ११६ ; ११७ ; ११५.
 १३४ ; ११८. १२२ ; १२०. १२२ ; १२४.
 १२६ ; १२७ ; १२६. १२८ ; १४६. १३३ ;
 १५०. १३३ ; १३४ ; १५८. १३४ ; १७१.
 १३८ ; १०८. १६११९
 १३५ ;
 ३. ३. १२ ; ७. १४० ; ११. १७१७
 १३. १२३ ; १९. १४६ ; २०. १३१४२४
 ३६. १४८ ; ४३. १४९ ; ५८. ४१३१३३
 १६ ; १०. १५१ ; १५. १५२ ; १०७. १५४ ;
 १२३. १५६ ; १३१. १५८ ; १३३. १५९ ;
 १६० ; १३६. १६२१ ; १३९. १६३ ; १४२.
 १६३ ; १६१. १६५ ; १६६ ;
 ४. २. १७ ; ८. १७४ ; ९. १७१ ; १९.
 १७१ ; १७२ ; २१. १७२ ; १७३ ; ३७. १७६ ;
 ६२. १७७ ; ६७. ११२१९८ ; ३५६१९६ ;
 ६९. १११११ ; ७७. १२१२१४ ; ७८. ७७७
 १३ ; १२४ ; १०३. १२६ ; ११०. १२७ ;
 ४. १. १८ ; १२१ ; ११५ ; ३. ११९ ;
 २०१ ; २०१ ; ४. २०१ ; ६. २०१२ ;
 २०२ ; ७. २०३ ; १०. २०३ ; १३. २०४
 १४. २०५ ; २०६ ; १८. २१० ; २०. २११ ;
 २७. २१२ ; ३०. २१३ ; ३२. २१४ ; ३३.
 २१६ ; ३४. २१७ ; ३६. १२१५१६१७७
 २०१२ ; ४८. २१८ ; २१९ ; ६६. २२७ ;
 ७५. १९२१ ; ७८. २३० ; २३१ ; ७९.
 ११७१११२० ; ८३. १३१५ ; २५५ ;
 ८८. २५० ; ८९. २५१ ; २४२ ; ९०.
 २४२ ; २४३ ; १२. २४५ ; २४६ ; ९३.
 २४७ ; ९६. २४८ ; ९८. २४९ ; १०४

२५।२७
 २५४; १००.२५५; ११४. १५।२४
 १३०.२५६; १४५.२६०; १५३.२६२;
 १५५. १३।१३; १५८.२६४; १६३.२६६;
 २.२.२७१; ५.२७३; १. ३।३।७।७
 ११.२७४; ३४.२७६; ३८. १२।१६।१७
 ४२.२७६; ४५. १।१३।१६; ६२.२८२;
 ६६.२८५; ८५.२८७; ११. १५।१८;
 २६९; १०४.२९९; १२४.२९९;
 ३. ३.३०३; १५.३०४; २२.३०४;
 २३. ६।६।१३।१६; २५.३०७; ३९.३०८;
 ६६.३११; ९८.३१३; १०१.३१५;
 १२०. ३।१२; १३१.३२०; १३२.३२२;
 १३६.३२३; १४०.३२३;
 ४.२३.३३०; ५९.३३२; ७६.३३३;
 १४०.३३५
 ५.१.१. १।७।८।८।२०।२०; २.३३८;
 ३.३३८; ७.३३९; १२.३३९; १३.३४२
 १८; १९.३४३; १४।१५।१७ २।४।४।७
 २०. १६।१६।२२; २२.३४६; २८.३४९;
 ४७.३५२; ५२.३५२; ५८.३५३; ३५४;
 ८०.३५६; ९५.३६१; ९६. १६।१९
 ११६. १.१५; ११७.३६४; ११९.३६५;
 ३६६; १२५.३६९;
 २.४. १।२०; १२.३६३; २८.३७९;
 ३७६; २९.३७६; ३३७; ३९. १९।२५
 ३७९; ४४. ७।१०; ४५.३८१; ४८.३८३;
 ३८३; ५२. ५।११।१३; ५८.३८५; ५९.
 ३८६; ७३.३८७; ७७.३८८; ७९.३८८;
 ९४.३९२; ८।१३; ९५.३९४; १०३.
 ३९६; ११८.३९८; १३५. ७।१३;
 १.१. १।१०; २.४०२; ५.४०३;

१८.४०६; २८. ८।१।१०; ३६.४१०; ५२.
 ४१२; ५७.४१६; ४१७; ५८.४१७; ६६.
 ४१८; ४१९; ६७. १२।१९।२२; ४२१;
 ६८.४२४; ७४.४२०; ८३.४२३; ८४.
 ८।१२।१५
 ४२६; १४.४२८; १५.४२३;
 ४.१४. ८।१३; २४.४३३; ३०.४३५;
 ५७.४३७; ६८.४३७; ७४.४४०;
 ६.१.१. ४।५।१२।१४।१९ ३।१४।१६;
 १०।२२; २. ७; १३. ४।१२; ९.१६; १६.
 १।१९; १७.२५; ३७. १७।१९ १।०; ३९.
 २०।२०।२२; ५०. १५।१६।१९।२१
 ४०; ६१.११; ६५. १३।१५।२३; ६८.
 ४६; ८।१०; ६९. ५।२३; ७०. १३।१६।
 १६।१३; ७७.१२ ११।१२ ११ ७९.
 ; ७७.५२; ५३; ५४; ७९.
 ५४; ८०.५४; ८३.५५; ८४.५६; १५
 ५; ८५.५६; ८६. ६५; ८।८।१२
 ८९. १७।१७ १३; ९१.७१; ९९.७७;
 १०२.७८; ७९; १०८. ७।१५ १६।२१
 १९; ११३. १।२२; ११५. १२।१५।१९
 ८९; ११३. ८५; ११५. २२।१५।१९
 १२५. ९६; १२७. २३; १३०. १४; १३५.
 ९६; १४५. ११; १४७. १।९; १५४. ९२
 १५८. ५।१५।१६।१९ १७ ५।२०।२०
 १८; १८;
 १६१. १८; १६७. १०; १६८. १०६;
 १७१. १०७; १७२. २१; १८२. ५।७;
 १८६. १११; १९२. १३।१७; २०४. ११६;
 २०५. ११७; २०७. ११७; २२३. १०।११।
 २१
 ;
 २.१. २०।२१ ८।१।३०; २.१२०
 ११.१२४; ३३.१२५; ३८.१२५; ४७.
 १२६; ४९.१२७; ११।१४
 १२८; ५०.१२९;

५२.१२०; ८०.१३१; १४८.१३७; १८६.
 १४; १३८; १८७.१३०; १९७.१३७; १३०;
 ३.८.१३३; ९. ७।३।१५; १०.१३५;
 १३. १।१९; १४.१३६; ३५. १५।२१
 ३७.१५६; ४६.१६०; ६२.१६४; १३।
 ५; ६६. १३।१८; ६८.१६३; ७६.१६९;
 ७९.१७०; ८२.१७१; ११६. १।११; ९८.
 १७३;
 ४।८।९; २; १८।२१।२२; १३.
 १।१३; १९.१८५; २२.१८६; १२।१८
 ३।१०।१३।१६।२२; १।८।१४।१६
 १९३; ३४.
 १९६; ४२.१९८; ४७.१९९; ४९.
 २०१; ५२.२०२; २०३; ५६.२०४;
 ६२.२०६; ६४.२०७; ७४. १८।१९
 १०।१२।१३; ८९.२१२; ९०.२१२; ९३.
 २१३; ९६.२१३; १०६.२१५; ११०.
 २१६; ११४.२१७; १२०.२१८; १३२.
 २२३; २५३; १४०. १७।१९।२०
 २३५; १४२.२३५; १४४.२३६; १४८.
 २३६; १४९.२३८; १५३.२३९; १६०.
 १६।२१
 २३०; १६१.२३१; १७२. ५।६।८
 १७४.२३५;
 ७.१.१.२५०; २. १२।२० ३. १।४।
 १४; १२.२४६; १४. १४।१५ २०.२४७;
 २३.२४९; २५.२४९; २७.२४९; २८.
 २५२; ३०.२५२; ३७. ७।१२ ३९.१७।
 १८।२०।२१; ५०.२५७; ५६.२६०; ७०.
 २६३; ७२.२६४; ७३.२६८; ७४.२६८;
 ७६।१८।२०; ७८.२६९; ८१.२६९;
 ८२.२७०; ८४. २।७३ ९६.२७३; २७५
 १४;

२.३. ७। १५। १५। १५; ८.२।२;
 १०.२८३; २८४; १४.२८६; १७.
 २८७; २३.२८९; २६.२८९; २७.
 २८९; ३६.२९३; ५८.२९६;
 ५९.२९७; ६२.२९८; ६३.२९९; ६४.
 २९९; ६७. २३।२४।२४; १
 १०; ७८.३०२; ८४. ६।१३।१४।१४
 ३०५; ९८. ३०५; १०२. ५।५।३०।११
 १०५.३१०; ११४.३१३; ११५.३१४;
 ३।५ १।२२ ३।३७ ३।८; ४.
 ३।५ ३।९; १४.३२०; ३२१; १५.३२१;
 ३२.३२६; ४७.३२६; ५४.३३०; ५६.
 ३३१; ७९.३३५; ८५.३३६; ९२.३३९;
 १२०.३४३;
 ४.१.३४४; २.३४६; १०. २०।२०
 २७.३४९; ६१. ५।१३ ६५. ११।१४
 ३५६; ७७. १३।१४।१५ ८३. १।१६
 १८।२३ ३६०;
 ८.१.१. ३।२२।३६; १२.३६९; १८.
 ३७३; ३७३; ४६.३७५; ५१. ६।७।१६
 ५५.३७८; ६८.३८०; ७२.३८२; ३८३
 १३।१७।१७।२०
 ;
 २.१.३८५; २.३८७; ३.३८८; ४.३८८
 २०; ६. १।११।१३।१५।१७ १८ ३९०; ३९१
 ११।१८।२२।२४ ४।८।१९।१३।१७।२२
 ;
 १।१२।१६।१९ १६.३९७; २२. २१।२२
 २५. १३।१४।२० ३८. १३।१७
 ४६७; ६९.४९२; ७२.४९३; ७८.४९३;
 ८०.४९३; ८६. ४९८; ८८.४९९;
 ९२.४९०; १०६. ४९९; १०७. ४९९; १०८.
 ११।१२ १।२ ४२२; ४२३;

३.१६.४२६; २०.४२७; २१.४३५।
 १७ ; ४२९; ३३.४३०; ३४.४३०; ३७.
 ४३३; ३८. १७३० ; ४३. १११२ ; ४५.
 ४३३; ५६. १४१६; ५९. ४३१; ६१. ४३१;
 ६५. ४३२; १०५. ४३८; ११०. १७१९;
 ४.२. ६१७ ; १४. १११२३ ; १५. ४५८;
 ३२. १११७१७ ; ३६. २११२११२१ ;
 ६८. १६११६१२४२४; २४ ; ४६७.

सिद्ध ६.१.१. १०१२३ ; ८.१.१. ३६४; २.८६.
 ४२१.

सिद्धकाण्ड ६.१.६८.४६; ७.४.६१.३५४;
 ८.२.३८.४०५.

सिद्धत्व १.१.१२. ६१११११ ; ३.२.१५०.
 १३३; ३.२०.१४६; ३६.१३८; ४.१.
 १३० २५९; २.३८.२७८; ५.१.५८.३५३;
 ६.१.६८.४७; २२१.११८; ३.१२४.१७६;
 ४.१.१. १४१५१९ ; ७.२.१०२.३०९;
 ८.२.४. २११२३ ; ६. ३०२२ ; १.२११४।
 १७ ३५ ; ३.११; ३.१३.४२५; १०५.४३८;
 ४३९.

सिद्धशब्द १७१७१८२१ १७६१७
 सिद्धा १८११२० ; १.१.५०.१२३; ५१.
 १२६; ५७.१४५; २.४५.२३०; ३.१.
 २५७; ४.१३.३१८; ८.४.३४७; २.१.३६.
 ३९०; ५६.३९९; ३.३. १३११३ ; १२.
 ४३८; ३.१.७.१३; ८. ११३ ; २६.३१; ३३;
 ११. १५१७२० ; ५.३.६८.४२१; ६.१.
 २.७; ११३.२३; ७.२.४७.२९६; ३.१.
 ३१६; ८.२.६.३९१; ३५३; ४६.४०८;
 ३.१५.४३६.

सिद्धार्थ ७.

सिद्धि १.२.३२.२०९.

सिद्धार्थ १.२.३२.२०९; ४.५१.३३६.

सिद्धिधि १.१.६३.१६६.

सिद्ध (धा.) ६.१.४९.३६;

सिद्धयति १४; २५; ७१११ ४५१२० ; १.
 १.१.३९; ३. ३३; ५.५३; ७. २९; ९. १५।
 २२ ; १९.७२; २०.७२; २४.८६; २७.८७;
 ११९८ ; ३८.९३; ३९.९६; ९९; ४४. १०४;
 १३३ ; ४५. ६१११; ४७. १९.२१२२२२५ ;
 १०५; ४५. ११११; ४७. ११११११ ;
 २।१०१३१५१२२ ; ४९.११२; ११९;
 ५०.१२०; १२२; ५१.१२७; १२८
 १४१७७२१ ६१९१२४२७ ; १३०; ५६.
 २१ १७१५८१९९ ३६११६ ८१९।
 १३३; ५७. १४५ ; १४८; १४९
 १५१२२ २३२४२४ ; १५१; १५४;
 ५९. १३१२२ ; १५६; ६०.१५९; ६२.२०।
 २३ ; ६३.१६६; १६७; १६८; १६९; ६७.
 १७२; ६८.१७६; ६९.१७८; ७०.१८१;
 ७२.१८४; १८५;

२.१०.१९७; ३९.२११; २१२; ४२.
 २१४; ४५ २३०; ५१.२२७; ५२.२३८;
 ५८.२२६; ६४.२३३; २१२२ ; २१०;
 ६८.२४८; १२१४१५ ; ७२.२७०;
 ३.१.२५४; २५५; २. १८२० ; ३.
 २६१; ४.२६३; ९.२६३; २६६; १०.
 २६७ २६८; १२.२७५; २७७; १४.
 २७७; ६०. १५१२२२५ ; ७८.२२१
 २९४; ८८.२९५;
 ४.१.२९६; ३०१; २.३०७; ३.३१३
 १७ ; १३. ६१०१११ ; २१.३२२; ३२.
 ३३०; ५०. १३१३ ; ५२.३५७; ५४.

३३३; ८४.३३३; १०८.३५३;
 २.१.१.३६८; ३३०; ३३२; १६७८;
 २.३३५; ३३६; ७.३३९; १२.३३०;
 १८.३३२; २०.३३२; ४९.३३२; ५१.
 ३३३; ३३५; ३३६; ५५.३३७; ६९.
 ४३३;
 २.३.४३३; ५.४३३; २४.४३३;
 ४३३; २५.४३३; ४३३; २८.४३३; २९.
 ४३३; ४३४; ३४.४३५; १३३५
 ३.१.४३३; १२.४३३; १७.४३३;
 १९.४३३; ३७.४३३; ४६.४३३; ६९.
 ४३३;
 ४.१.४३३; ४३३; ८.४३३; १०.
 ४३३; २६.४३३; ४३३; ३४.४३३;
 ३५.४३३; ५६.४३३; ६२.४३३; ८५.
 ५३३;
 ३.१.१.२३; ६.११; ७.१५; १२.
 २३; २६.३३३; ३५; ३०. १५१२१२४ ;
 ३१. १७१२०२१२३ १५ ३२. २३३;
 ३५.१६; ३६.१६; ३८. १९१९९ ; ४३.
 ५०; ४४.५१; ५३; ४६.५४; ६७.५६;
 १६; ७८.६१; ८५.६५; ८६.६७; ९०.
 ७१; ९३.७३; ९४.७६; ७९; १११.
 ८५; ११२.७३; ८६; १२३.८८;
 २.३.९६; १७; ५२. १०४ ; ५३.
 १०४; ५७.१०६; ६९.१०८; ७१.१०८
 १७ ; ७७.१०८; १०२.११३; ११५.
 १२०; १२३.१२३; १३९.१३२; १४६.
 १३३; १५०.१३३; १७८. १६१२२ ; १३६;
 ३.३.१३९; १८.१३४; २०.१३६; ५८.

५५०; ८३.१५१; ९४.१५२; १५.१५३;
 १६१.१६६;
 ४.२१.१७२; ५७१२ ; २४.१७३;
 ६७.१७७;
 ४.१.१.१९१; १९२; १९६; ६.२०१;
 ११२१; ७.२०२; २०३; १४.२०६; १५.
 २०८; २७.२१२; ३३. २१४; ४८.
 २१६; २३३; ५०.२२१; ६३. २२५;
 २२६; ६६.२२७; ७८. १५१७६ १४१९
 ४१२२; ८७. ३१७१२४ ; ९०.२१२; ९३.
 ७१२३; १०४.२५६; १२०.२५८; १२८.
 २५८; १३४.२५९; १५८.२६३; २६४;
 १६१.२६३; १६५.२६७;
 २.२.२७९; १३.२७५; ३८.२७६; ४५.
 ११३३; ६; २८५; ११.२७९;
 ३.३.३०३; २३.३०५; २४.३०६; २५.
 ७१९; ३९.३०८; १३१.३१६ ; १४०.
 ३३३; १५५.३२३;
 ४.५९. ११२;
 ५.१.१३. ५१८१९१९१७२० ; १९.
 ३१९; ३६५; २२.३१५; ३७.३५०; ३५१;
 ४८.३६२; ५७-५८. १४१९९ १११२१
 १६.३६१; ११६.३६२; ११७.३६३;
 ११८. ११२ १६
 ३६५; ११९.३६५;
 २.४. ३७२; २८.३७६; ३३.३७७;
 ४४.३८०; ४६.३८१; ४८.३८३; ५९.
 ३८५; ७३.३८७; ९४.३९२; ११५.३९८
 ८१२१२३
 ३.८.४०५; २८. १०११ ; ५२.४११;
 ४१२; ५५.४१५; ५७.४१६; ६७.४१९;
 ६८.४२१; ७२.४२३; ७४.४२५; ८८.
 ४२७; ९६.४२९;

४.२४.४३३; २७.४३३; ५०.४३६;
 ७४.४३३; ७६.४३०; १५४.४३४;
 ६.१.१. १५११२१५; १४१५१२१;
 २१५ १२ १७२६१२६ २६१७ २
 ३; १.१३; १४; १५; १६;
 १२. १०१२४; १९; १३.१०; १६.१२;
 ३२-३३.१३; ३७.६१९; ३०; ३९.३१;
 ४५.३३३; ३६; ४९.३३; ६१.४१; ६४.
 २०१२०; ६५.३३; ६८. १२१२२ १०. १३१
 १६; ७१.३३; ७७.१३; १३; ८५.१५;
 ३१६; ८९.६८; ९३.३३; ९९.७७; १०२.
 ७८; १०३.३५ १७१ २७ १०८.१३;
 १३१.१९; १३५.१३; १४; १५८.१३;
 १९; १६१.१०२; १६२.१०३; १६८.
 १७६; १७७.१०९; १८२.११०; १८६.
 १११; ११२; ११५. ११७११८ ११५;
 २.३८.१३०; ४९.१३३; ५२.१३०;
 ३०.१३३; १०.१३५; १३. ११३०
 १४२३; ६१.१३४; ६२.१६५; ६६.१७७
 ६८.१६६; ७६.१३९; ९८.१३३; ९९.
 १३१; १११.१३५;
 ४.१४.१३३; १८४; १९.१३३; २२.
 १३६; १९१; ६२.२३५; ६४.२३५; ७४.
 २३८; ९३.२१२; १०६.२१५; ११०.२१६
 २७; १२०.११२; २१९; १४९.२३६;
 १६१.२३१; १६३.२३३; १७१.२३४;
 १७२.२३४;
 ७.१.१.२३६; २.२११; १२.२१६; २३.
 २४२; २८.२३३; ३३.२३१; ३७.२३५;
 ३९. १८२०; ५०.२३३; २३८; ७७.२३८;
 १६.२३३; २१११४ २७४.

२.८.२८२; १०.२८५; २६.२८९; २७.
 २८३; ३७.२८४; ६३.२८९; ६७.३०१;
 ८२. ७१४ ३०३; ९१.३०५; ९८.३०५; १००.
 ३०६; १०२.३१०; १०५.३१०;
 ३१. ५१३६; १४.३३०; ४४. २११२४;
 ५०.३३९; ५४.३३०; ६९.३३३; ७०.
 ३३३; ८३.३३५; ८६.३३५; ११६.३३२;
 ४.१.३३५; ९.३३६; १०.३३७; ३०.
 ३३५; ४७.३३१; ८२.३३६; ८५.३३८;
 ९३.३६०;
 ८.१.१.३६२; ३६३; ४.३६५; ३६६;
 १२.३६९; १८.३६३; ५१.३६७; ६६.
 ३६९; ६८.३८०;
 २.३.३८८; १६.३८८; २१.३८९; २३.
 १३१३; २५.४०३; ३२.४०३; ३८.४०४;
 ५५.४०९; ५९.४११; ७८.४१३; ८०.
 ४१५; ८२.४१५; ९०.४१५; १०८.४२२;
 ३.१.४२४; ३२.४२२; ३३.४३०; ४३.
 ४३५; ६५.४३३; ८८.४३७;
 ४.१. ५१११०; १४.४३३; १७.४३९;
 ३२.४३१.
 सिध्दतः १.१.६३.१६६; ४.१.३.१३६;
 ७.३.८६.३३३.
 सिध्दति २०; १.१.२१. २०१३१
 ४९.११६; ५७.११९; ६२.१३०; ६३.
 १६९; २.६४.२३३; ३.९.२६६; १०.
 २७५; २७१; २.१.१. १०१३१९
 २.२४.४२२; ३.१.१२.३३; ८७.६७; ४.
 १.१६५.२६८; ५.३.५५.४१६; ६६.
 ४१६; ६.१.९.३३; ४.१.१७६; २२.
 ११०; ११३; ८.१.१.३६४; २.८२.

४१६; ३.३४.४३०.

सिध्येत् ८.२.२५.४३३.

सेधयति ६.१.४९.३८.

सेधयन्ति ६.१.४९.३८.

प्रसिध्यति ३.१.११२.६६; ११२.२७;

६.१.१०३.८१.

प्रतिषिध्यते १.१.३.४८; ४९; २०.

३३; ४३.१०१; ६३.१६७; २.१८.

२००; २६.२०३; ४४.२१६; ३.९.२६४;

७९.२९९; ४.३.३१८; ३१३; १७.३१९;

२.२.११.५११२१५; ३.६५.४६७;

४.२६.४७९;

३.२.१०७.११५;

४.१.१.२५१२६; ४.२०१; ६.२०१;

२०२; १४.२०५; १४७.२६०; २.२५.

२७१;

५.१.२०.१२१७; १२१.३७०; २.५८.

३८५; १३५.४०१;

६.१.३७.३३; ९३.७४; १२९.१०

२२; १५८.९६; १६७.१०६; १९२.११५;

४.३.१८१; ९३.२१२; १४९.२३८;

७.१.९०.२७२; २.३.२७९; २७.

२१०; ४.१.३२५; ९३.३६०;

८.२.१९.३९९; २१.३९९; ३८.

४०९; ७८.४१४; ४.१५.४५८.

प्रतिषिध्यते १.३.६७.२११; ३.१.४८.

५३.

प्रतिषिध्यन्ते १.३.९.२६५.

सिधि (पा. श.) १.४.२.३०१.

सिध्मादि (ग.) ५.२.९७.३६५.

सिध्य° १.२.६३.२३२.

°सिध्यति° (पा. श.) ७.२.१०.२२५.

सिन् ८.२.४४.४०७.

सिनोति(पा. श.) २.३.४४.४५१; ८.२.४४.

४०७.

सिन्धु २७।२९; ५; ७.१.३९.२५७.

सिन्धु° १.३.१०.२६८.

°सिन्धु° १.३.१०.२६३.

सिन्धुतक्षशिलादिभ्योऽणञौ (पा. सू.) १.

३.१०.२६६.

सिन्निर्देश १.१.६८.१७६.

सिप् (प्र.) २.४.४९.४८६; ३.१.३४.४३;

४४.

°सिप्° (प्र.) ३.१.८३.६३.

सिप्रत्यय ३.२.११५.११९.

सिमत्व ३.१.३.१७; ६.१.१५८.१९.

सिञ्ज (धा.)

सीव्यति ३.१.३३.४३; ६७.५९.

सीव्यने ३.१.६७.५५.

सेविष्यति ३.१.३३.४३.

सेविष्यते ८.३.६१.४११.

सुस्यूपति १.१.५९.१५६; ४.२.३०६.

सिव ३.१.१३५.९३.

सिवु ७.१.१.२३७.

°सीता° १.१.७२.१८६.

सीत्य १.१.७२.१८६.

°सीधु ३.२.८.९३.

सीम ६.१.९४.७५.

सीमिन् २.३.३६.४५८; ६.१.९४.७५.

सीमन्त ६.१.९४.७५.

सीमान्त ६.१.९४.७५.

सीयुद् (आ.) ३.१.३.३; ४.१.०२.१९१; १९१; ६२.२०५

१८६; ६.४.४६.१६८; १९१; ६२.२०५

६।८।११।११।१२।२।२०; २०६; ७.२.

३६.२६२; ५८.२६७; ५९.२६७.

°सीयुद् (आ.) ७.२.३६.२११.

°सीयुद् (आ.) ६.४.६२.२३१२; ७.२.३६.२१२; ५८.२६७९.

सीयुडादि ३.१.३६.

सीर ५.३.५५.२१३.

°सीर ४.४.७६.३३३.

सीव्यत २.१.२.३३५.

सु (धा.)

सुनोति ८.३.६५.११९११.

सुनुतः १.१.५.५१; ३.१२.२३१; ६.

१.१५८.१००; १८६.११३.

सुनु ६.१.१३०.१११; ४.१०६.

३.१.१५; ८.३.६५.२१३.

सुनुव ७.१.३१.२५६.

असुवम् ६.४.८७.२११.

असुनवम् १.१.५.५१; ३.१.२६५; २.

४.१.१.२६५; ३.१.८३.६३; ६.१.९३.

३३.

सुनुयुः ३.४.१०२.१२५; ७.३.८३.

३३५.

सुसूषति ८.३.११७.२५०.

अभियुणु ३.१.२६.३३; ८.३.६५.

२३.

अभियुणुयां १.१.५६.११७.

अभिषाव्याते ३.१.२६.७३; ८.३.

६५.२३; २३.

पारिषावयति ३.१.२६.८३.

अभिसुसूषति ८.३.६५.२३; ११७.

१६१२१.

निःशुणोति ८.३.६५.२३.

म. भा. श को १३६

सुवति २.४.५६.२१२१; ३.१.११२.
१८१९; ७.२.२२.२५.

सुवन्ति ६.४.८७.२११.

साविष्यत् (वे. श.) ३.१.३२.२३.

सु (उप.) १.१.७२.१२६; २.२.१८.२१६; ४.
१.५२.२३२.

°सु (उप.) ६.२.१.६११२; १२३.१५१९६;
१३७; १७५.१६१७; ७.३.८८.३३९.

सु (उप.) १.१.७२.१२६; ४.६०.३३३; ३.
२.२८.१०३; ५.४.६९.२३९; ७.१.६८.
१६३१२१.

°सु (उप.) २.२.१८.२१६; ४.१.५२.२३२;
६.२.१७५.१३५.

सु (प्र.) १.१.५७.१५०; ६३.१६६; ३.१.
२५२; ४.१.७.३१९; ३.१.२२.५१; ६.१.
६८.१७१७१८; ८५.३३; १६८.११९१
२१२१२२२२; १८२.१०३; ११०; ४.
१३.२०२; १३३; ७.१.८२.२६९; २३७;
२.१०६.३११; १०७.१११५; १३११५;
११५.३१३; ८.३.६३.१३.

सुः पूजायाम् (पा. सू.) १.४.६०.३३३; ७.
१.६८.२६३.

सुक (आ.) ७.१.५१.२५८.

सुकटंकर १.४.८०.३३६.

सुकरतरक १.२.६२.२३५.

सुकरता ३.१.८७.६७.

सुकारपर ८.३.१७.२३७.

सुकुमार १.४.२१.३३२.

सुकुमारतर ५.३.५७.२१६.

सुकृत १.१.३.२०१०१०; ४.२.२१०२;
२.१.१२१.

सुत्यापर १२.३७.३९५.
 सुत्वान ३०.८४.११२.
 सुदत्त १४.६०.३५३; ६.३९.३९५; ७.
 ४.२६.३५०.
 सुदर्शना ४.१.११६.२५६.
 सुदानु ७.४.३५.३३९.
 सुदिन ३.१.१७.२६.
 सुदिन २.४.३०.४७३.
 सुदिनायते ३.१.१७.२६.
 सुदिनाह २.४.३०.४७३.
 सुदिव १.१.७२.१२७.
 सुदिव २.६.२७.२९.
 सुदिव १.१.६२.९३३.
 सुद्रव ५.४.७७.४४०.
 सुधातृ ४.१.१७.२५६.
 सुधीन १.२.१६.२००.
 सुनत् ६.४.४०.१२६.
 सुमताजिनवोस्त २.१.१३.७३; ३७३; २.
 २.४.२०.
 सुनयिका ७.३.४६.३३६.
 सुनिमय ६.१.५०.३३९.
 सुनु ३.१.२६.३३९.
 सुनोत्यर्थ ३.१.२६.३३९.
 सुनोत्यादि ६.३.६५. १७.२६.१२३; ११३.
 सुन्वत् ३.२.८४.११२.
 सुप (प्र.) १.१.५१.१२८; ५६. १३५;
 ४.९.३१५; २१. ३३२;
 २.१.१.३६२; २.३७५; ३७६; ४.
 ११९.१०१९०; १.३७६; ३५.३८७; २.
 २४.२२०; २६.४३४; ३.३. ११.१४१

१४.१५.१५; ४.८१.४१७; २.२.४१५;
 ८३.४१५;
 ३.१.३. १७; ६.७. १६.१६.१७
 १६.२१; १०६.२३; २.४. ६.६.८;
 १३३; ७.८.१०९; १२.४.१२६; १२७; ३.
 १६१. १५.१६; ४.२.१६९;
 ४.१.१०.२०३; ३.२.४.३०६;
 ६.१.८.५. १५.१६.१७
 १०२.७६; ४.१.३०. १३.२१;
 ७.१.३९. १३.१३; ३.४.३.२०; ३.२३;
 १११.३.१५;
 ८.१.१७.३७१; ६.१. ५.८.२४
 ३३३; ६.१.४.६; ७.४.५.६; ३.१६.
 २.२.२. १७.४.२.३.३२.४.२.६.
 सुप (प्र.) १.१.६३.१३६; २.४.५. २.१.६;
 ४.१.४.३.३.३; २.१.३.२.३; ३.१.८.५.६.५;
 ६.१.१. १.१.१.१.५.१.६; ५. १.५.१.५
 १.१. १.६.१.६.
 सुप आत्मनः क्यव (पा. सू.) ३.१.९.१४;
 ५.३.६.८.४.३.१.
 सुपथिन १.१.७.२.१.२.७.
 सुपथिनतर ८.२.१.६. ७.१.७.
 सुपयत् १.१.७.२.१.२.७; ६.२.१.१.१.३.४.
 सुपरिक ५.३.८.४.४.२.६.
 सुपरिगृहीत २.१.५.८.४.०.०; ३.१.२.६.३.५; ६.
 ३.१.४.१.३.३.
 सुपरिय ५.३.८.४.४.२.६.
 सुपरिल ५.३.८.४.४.२.६.
 सुपर्णी ४.१.१.४. २.२.२.२.
 सुपर्याशीदित ५.३.८.४.४.२.६.

सुबलोप ५.२.५९.३८३
 सुबलोपार्थ २.१.२.३७६
 सुबहु ४.१.९३.१२११
 सुबाहु ८.२.१८.३९२०
 सुबुत्पत्ति ३१; २.१.१.३६५; २.१९.११८; ३.
 २.१२२. २३।२३।२६ ; १२७; ८.४.११.
 २५६.
 सुब्रह्महण २.१.९.३७९; ३.१.८.३६; १३;
 २.६१. १९।२१ ; ७८.१०९; ५.३.६८.
 १।३।१२।११।१।१।७
 २२१ ; ६.१.९३.७२.
 सुब्रधातु ६.१.९.२. १५।१६
 सुब्रधातु° ६.१.९.२. १५
 सुब्रमात्र २.१.९.३७९; ३.२.७८.१०९.
 सुब्रह्मण्या १.२.३७.२१०.
 सुब्राह्मण २.२.१८.२१६.
 सुब्रह्मण्योम् १.२.३२.२०९; ३७.२१०.
 सुब्लुक् २.४.८२.२१८; ३.४.२.१६९; ५.२.
 १२.३७३; ३.१०. १।१०।१० ; ६८.२२१.
 सुब्लुक्° ५.३.१०.२०२.
 सुब्लोप १.२.२५.२२१; २.१.२. १२।१७
 ३७६; ५.
 २.५९.३८६; ८.१.९.३६८; ११.३६५.
 सुब्रलोपदर्शन ५.२.५९.३८३.
 सुब्रविधि ४.३.२२. २६।२७।२७
 ३०६; ८.२.२.
 ३८३; २।३।३.
 सुभगंकरणी ४.१.१५. ७।१९.
 सुभवति (पा. श.) ३.१.१२.२२; २३.
 सुभिक्ष १.२.५२.२२८; ५८.२३०; ५.४.६८.
 २३८.
 सुभेद् ३.३.१२६. १५।२०।२०.
 १५६.
 सुभगध २.१.६.३७३; ४.८.२.२११.

सुभङ्गली ५.२.१०९.३१५.
 सुमाथिन १.१.७२.१८७.
 सुमद्र २.१.६.३७३; ४.८.२.२११.
 सुमध्यम १.३.१.२५८.
 सुमनस् २.१.१.३६३; ३.१.१२.२२; २२.
 २५; ४.२.१०.२१३.
 सुमनसशब्द ३.१.१२. २०।२१.
 सुमनाय्य (अ.) ३.१.१२.२३.
 सुमनोत्तरा ४.३.८७.३१३.
 सुमागधक १.१.७२.१८६.
 सुमाष ६.२.१०८.१३३.
 सुमुखी २.१.३६.३८६; ५.४.७१.२३१.
 सुन्नम् (वै. श.) २.१.२.३७६.
 सुम्ने (वै. श.) ६.४.५२.२०३.
 सुम्ल ३.२.१.१५; ६.१.२५.३६.
 सुयव ६.२.१०८.१३३.
 सुयुक्त ३.१.२८.५५.
 सुरा २६; २।२।२३।२५ ; १.२.६२.२२३; २२३;
 २.२.२९.२३१; ३.२.८.६६; ५.३.६६.
 २१९; ६.१.८. १०।१८ ; ५८.
 सुरा° ३.२.२.९१.
 सुराजन् २.१.१.३७७; २.१८.२१६; ५.४.६९.
 २३६.
 सुराप ६.१.८५. १७।१९.
 सुरापा ३.२.८. १।७.
 सुरापान ६.१.८.५८.
 सुरापानमात्र ६.१.८.५६.
 सुरापी ३.२.८.९९.
 सुरामात्र १.२.६२.२१३; ६.१.८.५७.
 सुराद् २६.

सुरीय ५.१.२.३३७.
 सुरुच ६.४.१४.२०९.
 सुर्य ५.१.२.३३७.
 सुलभ १.४.६०.३३३.
 सुलव ३.३.१२६.१५६.
 सुलोष १.१.५६.१३९; ७.२.१०७. १५१५. ३११.
 सुवन १.१.५६.१३५.
 सुवयस् ६.२.१०६.१३३.
 सुवर्ग ६.४.७७.२०१
 सुवर्चल ३.१.७.१५.
 सुवर्ण १७; १.३.२७.२०९; २.२.२४.४२४; ३. १.०७. ६१.
 सुवर्ण ० ५.१.२९.३४९.
 सुवर्णकार १.३.२७.२०९; ३.१.०७. ६१.
 सुवर्णपिण्ड १७.
 सुवर्णालंकार २.२.२४.४२४.
 सुवाच १.२.२०. १५१२१. २०५.
 सुवासस् ३.६.६.
 सुविहित ४.४.२०.३३०.
 सुवीर ५.४.३६.४३६.
 सुवृषल २.२.१०.४५६.
 सुशर्मक ६.२.११७.१३४.
 सुशर्मन् १.१.७२.१२३; ६.२.१७९.१३४.
 सुशिरस् ६.२.११७.१३४.
 सुशेव ६.१.९४.७५.
 सुश्रुत् १.१.३.३५; ७.२.११७.३५५.
 सुश्लोक ६.१.१२९.१०.
 सुश्लोकोत्ते ६.१.१२९.१०.
 सुषामि ७.३.९५.३३१.

सुषमादि (ग.) ८.३.६०.४११
 सुषिरा २६; ५.
 सुषुपिष ८.३.६१. १३१३.
 सुषुपुष् ३.२.०४.१३२.
 सुष्टोति ६.४.५२.२०३.
 सुष्टुभा १.१.१.३५; ४.२.०.३२३; ८.२.०.३१५; १६.३६८.
 सुष्टु (अ.) १.१.५२.१३०; २.५९. २५१२५। २५; २३१; २.१.१.३६७; ३.१.२१.२९; २६.३६; ४.५५; १.१९.६३; २.१०९. १३५; १७६.१३६; ३.१३२.१५३; १३६. १६२; ४.१.२५.२१२; ५.३.६.४०५; ६. १.३०.२६; ९.१.७५; २.०५.११७; ३.२.१. ११५; २.५२.१३९; १३०; ४.१.३५. २२१; १.१९.२३८; ७.१.०९.२७१; २. १००.३०३; ३.४.३१९; ४.१०.३४८; ८.१.२७.३७९.
 सुसुदायिन् ६.१.९१.७३.
 सुसुखि १.१.७२. १५१११.
 सुसुवार्धि ७.३.१०.३३०.
 सुसुवार्धाज्जनपदस्य (पा. सू.) ७.३.१०. ३३०.
 सुसुस्या ६.१.०६. १५११०.
 सुसाधु ३.३.१. १३१३.
 सुसिक्त १.४.६०.३५३.
 सुसु ८.१.९.३६८.
 सुसुख ४.१.३.२००.
 सुसुक्ष्मजटकोश २.१.१.३७२; ३७३; २.२. ४२०.
 सुस्तुत १.४.६०.३३३.

६२.१६४; ६५.१६३; १७३; ६९.१७३;
 २.१०.११७; ३२.२०९; ३९.२१३; ४२.
 २१४; ६४.२०१२; ३.१.२५३; २५७;
 २३।२३; २.२६०; ३.२६१; ११.२७३;
 १२.२७५; ६०.२२५; ६२.२८९; ७८.
 २६३; ७९.२९५; ८८.२६५; ४.१.२९१
 १२. १७।१९; ५; ३.३५३;
 २११.३५६; १५।१६; ५१.३९४;
 २.५.४०९; २९.४३४; ३.५.४३६; ३७.
 ४५९; ६६. १०।१०; ४.३५.४२३;
 ३.१.६.२१; २६. ९।१०; ३१. ६।६;
 १५; ३५.१४; ४६.१४; ९४.७९; ११२.
 २३; २.१. ९।९; १०२.११३; १३९.
 १३२; १७८.१३५; ३.६०.१५१; ९५.
 १५३; ४.२.१७८; २१.१७३;
 ४.१.७८.२३०; ८७.२३२; ९०.२४२;
 १५८.२६४; २.६०.२३४; ९१.२३९; ३.
 १२०.३१९; १३२. १७।१८; ३६२;
 ५.१.९.३२०; १३.३५२; ११५.३६४;
 ११९.३६६; ३६८; २.४८.३३३; ३.५२.
 ४१२; ५५.४१५; ६७.४१९; ७४.४२९;
 ४.७.४३९;
 ६.१.९.३.७३; १५८.९८; ३.९.११४;
 ३४.१५१; ६६.१६५; ४.४७.२००; ५२.
 २०३; ११०.२१६;
 ७.१.६.२४३; ५०.२५८; २.३६.२३३;
 ८२.३०३; ३.१.३३६; ५४.३३०; ४.४७.
 ३५१;
 ८.२.३.३८८; ६.३३३; १६.३९८;
 १०६.४२९; ४.१४.४५७; ३२.४६१.

सूत्र° (पा. श.) ३.१.२६.३१.
 सूत्रक १.१.१.३०.
 सूत्रकाण्ड १.२.३२.२०९.
 सूत्रकार २.२.११.४१८.
 सूत्रग्रह ३.२.९.१७.
 सूत्रग्राह ३.२.९.१६.
 सूत्रतः (अ.) ११; २३।२६।२७.
 सूत्रनड १.१.७२.१२३.
 सूत्रनिबन्ध ५.३.५५.४१३; ८.२.३.३६८.
 सूत्रपाठ १.१.३४.२२.
 सूत्रप्रबन्ध ६.१.३.७.३२.
 सूत्रभेद २१; ३.१.१२.२२; ३१.४१; ४.१.७८.
 २३२; ९८.२५३; ७.४.४७. १३।१३।११।
 १५ ३५१
 सूत्रयत्याद्यर्थ ३.१.२६.३४.
 सूत्रविपर्यास १.१.१२.६२; ४.२१.३२१; ४.
 २.१२.२११; ७.१.१.२३८; २३०.
 सूत्रशाटकवत् (न्यायः) १.२.१२.२७५.
 सूत्रान्त १.१.७२.१२३; १३६.
 °सूत्रान्त ४.२.६०.२२४.
 °सूत्रि° (पा. श.) ३.१.२२. १५।१७.
 सूदर ६.२.१०८.१३३.
 सूददीपदीक्षश्च (पा. सू.) ३.२.१६०.१३४.
 सूत्रत १.१.३.३६.
 सूप (सां. पे.) २०; ८।९।११ ३।४।५।५।५।६।६।
 १; १.२.५१.२२३; ४.२१. १०।२२; २.१.
 ३६.३२८; ४.४.२४.३३१; ७.३.६९.
 ३३३.
 सूप्रति (अ.) २.१.९.३७९.
 सूप्रमानात् कः (पा. सू.) ६.२.४९.१३८.

सूपावलिती ४.१.४८.२१६.

सूपादि ५.१.११९.३६७.

सूपार्थ ११ १४.९
३०; ३२.

°सूयाति (पा. श.) ७.२.४४.२१५.

°सूर° ५.४.३६.४३६.

सूरी ४.१.४९.२१०.

सूर्मि २; २८.

सूर्य २.२.११.४१९; ३.६.९.४६९; ३.१.२६.
३५; ३६; ११४. १७।१७।१९।१९; २.

१०७.११९; ४.१.४९. १०।१०; ५.४.

३६.४३६; ८.२.१५.३१६; ६.४.१४९.
२१६.

सूर्य° ६.४.१४९.२१६.

सूर्यचरी ६.४.१४९.२१६.

सूर्यशब्द ६.४.१४९.२१६.

सूर्या ४.१.४९.२१०.

सूर्यादि ६.४.१४९.२१६; ८।१०।११.
२२८.

सूर्योद्गमन ३.१.२६.३५; ११।१२.
३६.

सु (धा.) ३.२.१७१.१३५.

अनुससार २.२.२४. ८।१६.

प्रसारित ४.१.७८.२३२.

विसले ३।५.

°सु° (धा.) ३.१.१४९.१३; २.१७१.१३५; ७.
२.८.२८२.

सृज (धा.)

सृजति २.३.६२.४६६.

अस्त्राक्षीत् १.२.११.११६.

सृज्यते ३.१.८७.६६.

असृजति ३.१.८७.६६.

म. भा. श. को. १३३

मिसृक्षति १.२.१.११६.

उत्सृजति १.२.३९.२१६; ३.३.१८.
१६।१८।१८; ४.२.१. २३।२३।२५; ४.१.
१२. २५४.

१२. २५४.

उत्सृज्यन्ते १.१.१.३६.

विसृजति ३.१.८७.६६.

विसृजन्ते ३.१.८७.७१.

सृजि (पा. श.) ३.१.८७.६६; १२.४.८८; ७.
२.११४. १३।१३.

सृजि° (पा. श.) ३.१.८७.६६.

°सृजि° (पा. श.) ६.१.६४.४३; ७.२.५०.
२३५.

सृजिदृशोर्ज्ञेयमकिति (पा. सू.) १.२.१.
१६२.

सृति ३.३.१९.१३५; २०. ११७.

सृप् (धा.)

सर्पन्ति ३.१.७.१३.

सर्पिण्यन्ते ६.३.५९.४४०.

उपसर्पति १.४.५०. २३।३३.

सृपि° (पा. श.) ६.१.६४.४३.

°सृपि° (पा. श.) ७.२.१०.२३५.

सृप्त २.३.६७. २२।२२।२२.

°सृवर्ज ६.१.६४.४३.

सृ स्थिरे (पा. सू.) १.२.१५.२७२.

स्रे (प्र.) ७.२.७८.३१५.

°सेकृ° (धा.) ६.१.६४.४३.

सोकिम ४.४.२०.३३०.

सोचक १.४.६०.३३२; ८.३.६५.४१६.

सेह (पा. श.) १.२.७. १०।११
२० १७।१९।१९; १८. ६।७

; २००; २२.२०१; ३.९.२६४

२५ ; ३६५; ३१०३.५०; ३१०३.५०;
 ६४.५१.२०२; ५२.१२०२; १२१.२१३;
 ७.२.१०.२२५; ६२.२२६; ३५९.३३१;
 ८.२.२५.२१२२.

संस्कृत ६४.१३०.२२१.

संस्कृत १.२.२२. १०११०१११

संस्कृत १.२.२२. ७११२

संस्कृत ६.१.१९६.११३; ४.५२. ११११११
 १११११११.११२२ ; २०३; १२१.२१२.

संस्कृत ३.२.१७१.१३५.

संस्कृत १.३.१९.२७९; २.२.२३१; २.४.१२.४७५;
 ४.१.५५.२२४; २.४५. ६१११११.

°संस्कृत° २.४.१२.४७५.

संस्कृत २.४.२. ११११११११

°संस्कृत° २.४.२.४७३.

संस्कृत १.१.३९.१७; ६२.५११; ४.२.
 ३११; ६.३.१.१११; ३.१३९.१७७.

संस्कृत ६.१.७७.५०.

संस्कृत ५.१.९.३३०.

संस्कृत १.१.६०.१५३; १५९; ४.२.३११; ३.
 ३११; ६.३.१.१११; ४.२.२११.

संस्कृत १.२.४०.२३३.

संस्कृत ६.३.४३.१५३.

संस्कृत ६.३.४३.१५३.

संस्कृत ४.१.११२.२५५; ११२. ७१५.

संस्कृत ४.२.४५.२३१.

संस्कृत (पा. सू.) ३.१.९१.७२.

संस्कृत ३.१.१३५.२१; ९२.

संस्कृत ६.१.१४५. १११११

संस्कृत ६.१.१४५. ११२.

संस्कृत ६.१.१४५. ११३.

संस्कृत (अ.) १.२.१.११३; ३.९.२३३.

संस्कृत ६.३.७०.१७३.

संस्कृत १.१.७२.१७५.

संस्कृत (पशु.) १.१.४४. १०११११११११

३.५०.१५०.

संस्कृत १.१.७५.१२०.

संस्कृत १.१.७५.१२०.

संस्कृत (धा.)

संस्कृत ३.१.१. १५; ८.३.८७. १११११.

अवस्थिति १.४.११०.३५८.

अवस्थिति ४.१.३. ११२७१११११

८११११३

अवस्थिति ३; २; १.४.५४.३३९;

२.२.६. २१११; २१२; ३.१.१. १५; ३.

१३३.१६०; ५.४.३०. १३११३.

अवस्थिति ४.१.३.१२३.

अवस्थिति २.१.३५.३३७.

संस्कृतशावस्त्रभृतयः (पा. सू.) ५.१.१९.

३४५.

संस्कृत (पा. सू.) ८.३.३८.४३२; ३९.

४३३.

संस्कृत ३.१.१७.२३.

°संस्कृत° ३.१.१७.२३.

संस्कृत ३.१.१७.२३.

संस्कृत ४.२.३६.२७८.

संस्कृत ८.३.११६.४५०.

संस्कृत ६.१.१३.२३.

सोपपद ३.२.१०८.१३५.
 सोपसर्ग १.१.४४.१०७; ३.१.२५६; २७.
 २२२; ३.१.७. २।५।७।१० १६।२०।२२।
 २२; १२.२२; ५।७।१।९; २२. २२।२३।
 २५; २१; १०७.८५; ५.२.१०७.४५५.
 सोम १.१.१९.७२; ७३; ५६. १०।११; ४.९.
 ३१५; २.३.६९. ५।२३; ३.१.८५.६५;
 ६४.३०; २.१२७.१३०; ३.१५.१३३;
 ११३.१५३; ४.१.९३.२४८; ६.
 १.३६.३०; ३१; ९१.७२; ३.३३.
 १४९; ८.२.१०७.४२२; ३.८२.
 ४४५; ४.३.४.४२.
 सोमनेत्र ५.४.११६.४४२.
 सोमवृष्ट ८.२.१०७.४२२.
 सोमबहुत्व ६.१.३६.३३.
 सोमसखि २.१.२४.३८४.
 सोमसुत्र १.१.३. १७।१९।२२ २.६४.२३४;
 २३१; ४.२. १६।१६।१६।१७ ३०८; ६.१.७१.
 ५०; ७७.५२; ९१.७१; ८.२.६.३९१.
 सोमसुन्मन्य १.४.२.३०८.
 सोमसूत्र ८.२.६.३९३; ८२.४३५.
 सोम्यासः (वै. श.) ७.१.५०.२५३.
 सोमर्नसि अलोमोषसी (पा. सू.) १.१.६२.
 १६५; ६.२.१०७.१३३; १३४.
 सोममन् १.१.५०. १२।१२।१३ १२०.
 सोकरसङ्गन् ६.४.१४२.२५६.
 सौक्ष्म्य ५.३.५५.४१३.
 सौखरात्रिक ४.४.१.३२९.
 सौखशाधिक ४.४.१.३२९.
 सौच (पा. सू.) ६.४.१३.१८२; ७.१.७३.२६६.

सौढामित्रि ७.२.१.२७८.
 सौतंगमि ४.१.६५.२२७.
 सौत्थिति १.४.२.३०६; ३०७; ४.१.८२.
 २३१.
 सौत्र १.१.६७.१७३; ३.२.१३९.१३३; ४.६०.
 १७६; ६.४.१७७; ४.२.६४.२२४; ६.१.
 १८५.११०; ७.१.१२.२४३.
 सौत्रनाडि १.१.७२.१८३.
 सौत्री १.१.६७.१७३.
 सौदामनी १.४.२.३०९.
 सौदेविक ७.३.१.४१६.
 सौधातकी १.१.५१.१२६; ४.१.९७.२५५.
 सौनाग (यं. का.) २.२.१८.४१६; ३.२.५६.
 १०५; ४.१.७४.२२८; ८७.२३८; ३.
 १५६.३२५; ६.१.९५.७६; ३.४३.१५९.
 सौपर्व ६.४.१४२.२५६.
 सौप्रह्य २.४.५४.४८७.
 सौप्रह्यय २.४.५४.४८७.
 सौभग ६.४.५२.२०३.
 सौभनौत्तरिक ४.२.६०.२८४.
 सौरथी १.१.६२.१६०.
 सौरी १.१.५८.१५२; १५३; ६.४.२२.११५;
 १४३.२२७; १४९. १६।१८.
 सौरीय ६.४.१४२.२५६.
 सौर्य (स्थ. वा.) १.१.५७.१५३; ६.४.१४८.
 २२७.
 सौर्यभगवत् ८.२.१०६.४२१.
 सौर्यशब्द ६.४.१४२.२५६.
 सौर्यिन् १.१.५७.१५३.
 सौलभ ४.२.६६.२८५; ३.१०५.३१६.

सौवश्व १.१.५७.१६६; ४.२.३१०; ६.१.
१२७.२२; ७.३.३१६.

सौवान ४.२.१०४.२६४.

सौविहकृति ५.२.४०.३२३.

सौवीरगोत्र ४.१.१४०.२६१; २.९२.२९१.

सौवीरी २.४.६२.४६०; ३.१.३.१०.

सौवीर्य ४.१.१७०.२६९.

सौवीर्या ४.१.१७७.२७०.

सौथुत १.१.३.२६३; २.१.६९.४०६; ७.२.
११७.११३.

सौसुक (घा.) ४.२.१०४.२६४.

सौसुकाद्यर्थ ४.२.१४१.३०१.

सौसुकीय ४.२.१०४.२६४; १४१.३०१.

सौत्नातिक ४.४.१.३२९.

स्कन्द (घा.)

आस्कन्दति ३.१.७.१३.

अ.स्कन्त्स्यति १.१.४९.११५.

स्कन्द ५.३.९९.४२९.

स्कन्द° ६.३.२३.१२३; ८.१.१५.३७३.

स्कन्दि (पा. श.) ८.३.७४.४३४; ४.६१.४६५.

°स्कन्दि° (पा. श.) ७.२.१०.२२५.

स्कन्दिर् गतिशोषणयोः (घा.) १.३.७.
२६४.

स्कन्ध १.४.२१.३२९.

°स्कन्ध° १.२.४५.२१५.

स्कभ् (घा.)

अस्कभायन् ३.१.८४.१५१.

स्कोः संशोभःद्योः° (पा. सू.) १.१.७.५७६;
५८.१५५; ८.२.२२.४००.

स्कौनगरिका १.१.७५.१६०.

स्कौनगरिकी १.१.७५.१६०.

स्तन (प्राण्य.) ३.२.२९.१०२.

स्तन° (प्राण्य.) ४.१.३.१६६.

स्तनजाता ४.१.५२.२२१.

स्तनंधय ३.२.२९.१०२; ६.१.४५.३५; ३.
५०.१६२.

स्तनयित्तु ६.४.५५.२०३.

स्तश्च ३.२.१३.२२; ३.८३.१५१.

स्तम्बकरि ३.२.२४.१०१.

स्तम्बकर्णयोः° (पा. सू.) ३.१.१.१; २.१३.
२१.

स्तम्बज्ञ ३.२.८३.१५१.

स्तम्बहननी ३.२.८३.१५१.

स्तम्बहेति ३.२.८३.१५१.

स्तम्बेरम २.२.१९.४१८; ३.१.९२.७३; २.
१३.२१.

स्तम्भ ५.२.६०.३२६.

स्तम्भि (पा. श.) ८.३.६७.१७१.

°स्तम्भि (पा. श.) ८.३.६७.१७१.

स्तम्भीय ५.२.६०.३२६.

स्तम्भुसिद्युसहां चडि (पा. सू.) ८.३.११६.
४५०.

स्तर्था ३.१.१२३.८२.

स्तव ३.१; १.१.१.२२; ५०.१२४; ६.१.८७.
६८.

स्तावक १.१.५०.१२१.

स्ताव्य ३.१.१२३.८२.

स्तीर्त्वा (अ.) ७.३.१०.२२३.

स्तु (घा.) ८.३.२९.१२१.

स्तुतः ६.१.८.१३.

स्तुत १.१.५.३३; ८.३.५६.४३८.

तुष्टाव ८.३.६१.४३१.

तुष्टोथ ७.२.८.२८२.

स्तोता १.१.५०.१३०; १३१; ६.१.
४५.३५; ४.४८.२००.

स्तोष्यामि १.१.५७.१३३.

स्तूयते १.२.२८.२०५; ३.३.१५.

१५३; ६.४.१.१८३; ४८.३००.

तुष्टूपति १.२.९.१३५; १३७; ६.१.९.
१७; ४.१.१८३; १६.१३५.

स्तु° (धा.) ७.२.८.२८२.

°स्तु (धा.) ३.३.१५.१५३.

स्तुतस्तोमयोश्छन्दसि (पा. सू.) ८.३.१०५
४३८.

स्तुति ३.३.१५.१५३; १२६.१५६.

स्तुति° १.३.१.२५६; ६.१.९.१३३; ४५.३६.

स्तुत्य ३.१.१२५.८३.

°स्तु ६.१.६४.३३.

स्तु (धा.) १.३.१०.२६५.

स्तीर्यते ६.१.१९५.५१३/१३.

आतस्तरतुः ३.२.१७१.१३३.

आतस्तरुः ३.२.१७१.१३३.

आतिस्तीर्यति ७.२.१०.२८३.

ओतस्तीर्यते १.४.२.३०७; ६.१.१२.
५३.

न्यस्तारीव १.१.३.४५.

स्तेन २.३.६२.४६६.

स्तेय ३.३.५८.१११/१३; ५.१.१२५.३७१.

स्तैर्षि १.४.२.३०३.

स्तोः श्रुना श्रुः (पा. सू.) २३; ८.३.३८.
४३३.

स्तोक ६.३.१.५१३/१३.

स्तोकान्मुक्त ६.३.१.५१३.

स्तोम (यज्ञो.) ५.१.५८.३५४; २.३७.
५१८; ४.३०.४३५; ८.२.१०७.४३२.

स्तौति (पा. शा.) ३.१.१०९.८३; १२५.
३३.

स्तौति° (पा. शा.) ८.३.६१.५११/१०;
११७.४५०.

स्तौतिण्योरेव षण्यभ्यासात् (पा. सू.) ८.३.
१०८.४३९.

°स्त्या° (धा.) ६.१.६४.३३.

स्त्यान १.२.६४.२३६; ४.१.३.१९८.

स्त्यायति (पा. शा.) १.२.६४.२३५; २३६;
४.१.३.११३/१८.

स्त्रियाः पुंवत् (पा. सू.) ४.१.८७.२३८; ५.१.
११८.३६५.

स्त्रियां क्तिन् (पा. सू.) ३.३.९४.१५३; ९५.
१५३.

स्त्रियाम् (पा. सू.) १.२.४८.२३३; ३.११.
२७३; ४.६.१०.२०४; १४.२०६.

स्त्रियामवन्तिकुतित्कुरुभ्यश्च (पा. सू.) ४.
१.३.२००.

स्त्री (पा. शा.) १.२.६४.५१८/१९; ६८.२४६
१०१ ११११५१ १६११६; ६९.२५०; ७३.

२५२; ४.३. १५१९१ १८१२६;
३.२.४.४३३; ४.३०. ६१८/१०;

३.१.७.१५; २६.३१; ९३.७७; ९४.
२१३/५६ १५१९१८१२३; १०८.

१११२; १०९.३८; ११२. १४१५१२२।
२३; ८६; ३.६१.१३७; ४३.१३९; ८३.

१११; १२६.१५६; १६३.१६७;
 ४.१.१. ६१८।१९; १६।१७।१८;
 २५।२५।२५ १।१।२।४।८।१४ १३।
 १९५; १९६; १९७;
 २४ १।२।३।४।५।१०।१२।१८।२०।
 ;
 २४ ५।१६।२०।२१।२२।२२ १७।
 १९९; ४.२०१
 १७;
 ; १०.२०४; १४.२०६; १५.
 १३।१४।१५ २०८; २०९; ३६.२१५; ४८.
 २१३; २१६; ४९.२२०; ९३.२२४;
 २४८; १३।१३।१४।१५।२३ २४
 २४८; २४९; १२८.२५८
 २४; १४७. ४।४।४ २०
 २६१; १५०.२६१; २.१३.
 २७४; ३.३४. ३०७;
 ६.१.१०३.२४; १६७.१०५; १८२.
 ११०; ३.३४. ८।२२ २४ १।१
 १५.१७२ २०।२०
 ७.१.१. ९।१३।२६ २३९; २८.२५७; ३३.
 २५३; १६.२७३; १८.२७६; २.९८.
 ८।१२ ३०६;
 ८.२.८३. १०।१० १४

स्त्रीकित २.१.४०.३९१.
 स्त्रीकृत ४.१.३. १३।१७
 स्त्रीखल ३.३.१२६.१५७.
 स्त्रीग्रहण १.१.७२. ५।१६; २.४८.२२४; ६६.
 २२।२२; ३.११.२७३; ३.१.१४.७६; ३.
 २३।२४; ४३. ११।१३ २
 २०. १२६; ४३. १४८; १२९; ४.१.
 १.१९५; ३.१९९; २५. ३।३।१२ १२०.
 २५८; ५.३.६७.४१९; ४.८. ३।७।८
 १३१.४४३; १५४.४४४; ६.३.३४.१५०
 २१

स्त्रीग्रहण १.१.७२.१८८.
 स्त्रीता ५.१.११९.३६५.
 स्त्रीत्व १.२.६४. १०।१६; ३.१.९३.७७; ३.
 १६१. १६६; ४.१.१.१८९; ११५; ३.
 १९७; १९८ १।२। १०।११। १२।१५
 ५।५।११।१३।१५।१५।२० ७८. ८।१०
 २०० ३३१; ५.
 १.११९.३६५; ६.३.३४. ७।१२।२१. २
 १५१; १५२.

स्त्रीधूर्त २.१.४०.३९८.
 स्त्रीनिगद ८.१.१२.३७०.
 स्त्रीपुंस ५.४.७७.४४०.
 स्त्रीप्रकरण ४.१.३६.२१५.
 स्त्रीप्रकरणग्रहण ४.१.३६.२१५.
 स्त्रीप्रत्यय ३ १.९४. २।७।५; ३.१९.१४५; २०.
 ५।१० १४।१६।१९।२१ ४.१.४८.
 १४७; १२६. १५६; २१८; ५.३.५५.४१४; ६.१.१३.२०; ३.
 २।२।२। २६ ४।७। ११।१८। २१
 ३४. १५०; १५१
 १५२; १५३.

स्त्रीप्रत्ययग्रहण १.२.६६.२४७; ४.१.१२०.
 २५८; ६.३.३४. १५३.
 स्त्रीप्रत्ययप्रतिषेध ६ ३.३४. १५०.
 स्त्रीप्रत्ययान्त १.१.६१. १५९.
 स्त्रीप्रधान ४.१.१. १९५.
 स्त्रीभाव ४.१.८७.२३८; ५.१.११९. १५।१९
 ३६५.

स्त्री (पा. श.) १.१.३८.१६; २.६४.२४५;
 ६८.२४९; २.१.३६.३८९; ३.३.१८.
 १४; ४.१.३. ६।७।२० १७ १३।
 १२६; १२.२४५; २४६
 १४; ५.१.११८.३६५; ११९.३६५; १२०.
 ३६९; ८.१.१२.३७०.
 स्त्री (पा. श.) १.२.६८.२४८.
 स्त्री (शब्द.) १.१.६१. १६।१७ ५।६;
 ७२.१८८;
 २.६४. २६।२७।२७ २।८ १०
 २४५; २४६; ४.३.३१३;
 १३. १८।१८ २.३.४६.४६१; ४.६२.
 ४६२; ४.१.३.२००; ६.३.३४. २३।२४।
 १५१.
 ४२.१५३.
 स्त्री (लिङ्गवा.) ३; १२; २.३.१२.४४८; ४.
 २०।२०।२२।२३ ४.१.१५.२०६;
 ६२. १०
 ४.१.२.७; ३.३४. १०।१२।२५।२७
 १५२

स्त्रीभ्यो ढक् (पा. सू.) ४.१.११२.२५^१;
११२.२५^२६.

स्त्रीमन्थ ६.३.६८.१६६.

स्त्रीलिङ्ग १.१.२२.८०^१; ४.१.११५.१७^१७^२; ५.
३.६६.४१^१६; ४.२७.४३^१३.

स्त्रीलिङ्गनिर्देश ७.३.४६.३२६.

स्त्रीवचन १.४.३.१७^१२^२; ३१५.

स्त्रीवत् ३; ४.१.८७.१६^१२^२; ५.१.११८.८^१११
३६५; ३.५५.४१^१३.

स्त्रीविषय १.४.३.३१^१३; ३१४; ४.१.३.२००^२;
५.४.८.४३^२; ७.३.४६.३२^१६.

स्त्रीविषयार्थ १.४.३.३१^१३.

स्त्रीशब्द ६.१.३०३.८१; ३.३४.११^११५
१५३.

स्त्रीशब्दग्रहण १.२.६६.२३^१३; ४.१.१२०.
२५८; ६.३.३४.१५^१०; १५२.

स्त्रीशौण्ड २.१.१.३६^१०; ६.२.५२.१३^१०.

स्त्रीसमानाधिकरण ४.१.१.११^१६; ३.११^१६;
५१८^१२०; ५.३.७४.४२^१६.

स्त्रौण ४.१.८७.६१६^१८^११२^१२१; ५.१.११९.
३६५.

स्त्रौणी ४.१.१५.२०^१९; ८७.२३^१८.

स्त्रुयगारग ३.२.४८.१०^१३.

स्त्रुयण् ४.१.११४.२५^१६.

स्त्रुयन्त १.२.४८.१४^११६^१२०.

स्त्रुयभिधान ४.२.१३.२७^१५.

स्त्रुयर्थ १.४.१३.३१^१७; ४.१.३.५१^१६; ६.३.
३४.१५^१२; १५३.

स्त्रुयर्थग्रहण १.२.६६.२३^१३; ४.१.१००.२५^१८;
६.३.३४.१५^१०.

स्त्रुयर्थाभिधान ४.१.३.११^१६; ११५^१२३.

स्त्रुयारूप १.४.३.२११^१२५^१२६^१२७; १०११०^१
१०१५१६१८१९; ३१३;
३१४.

स्थ° ८.३.९७.४२^१८.

स्थग्रहण १.१.६३.८१८^११०; ३.१.९२.१११^१३
७५;
७.३.४४.१४^११५
३२३; ८.१.१८.३७^१३.

स्थाण्डिलशाधिन् ४.१.१.११^१२.

स्थाण्डिलशाधिनी ४.१.१.११^१२.

स्थल १.१.१.२४^१२४; ३.६.७.३१^१५; ५.१.७७.
११२^११०
३५१; ८.१.५६.३७^१८.

°स्थल° ५.१.७७.३५^१८.

स्थलपथ ५.१.७७.३५^१८.

स्थवयति ६.४.१५५.२३^१०.

स्थविर ६.१.८४.५८.

°स्थविर° १.२.६८.२३^१८.

स्थविरतरग्रहण ४.१.१६५.२६^१६.

स्थवीयस्त्र १.१.५७.१६^१९; ७.१.३९.२५^१६.

स्था (घा.) १.३.२२.२३^१३; ३.१.८६.१५^१५
१०; २.४.८८; ७७.१०८; १३९.१३१
२२; ३१६^१७; ३.५८.२०^१२१
१३२; ८.३.९७.
४२८.

तिष्ठति १.१.१५.७^१९; ६५.१७^१०; ३.१.
८१८^११६; २५^१६; ४.१.८८.३५^१४; २.१.१.
२२^१२२; ३६^१६; ३६८; ४१.३१^१९; ४७.
३६^१९; २.६.४१^१२; २४.४१^१९; ३.१.४२.
४.५४.४२^१८; ३.२.८०.१०^१९; १२३.
१२^१३; ६.१.८५.१५१^१७
१७३; ३.

४.१.१६९; ७.१.२५.२३^१९; २६.२५^१०;
१०१.३०^१९; ८.१.४.१२१^१३१२१
३६६; ३.

८२.४२^१५; ४.८.४५^१५.

तिष्ठतः २.४.१२.४७^१६.

स्था° (धा.) १-१-२०-३६; ३९-१३; २-४-३-
४३४; ३-२-१३९-१३३; ३-५८-१५०.

°स्था° (धा.) ८-३-९७-४४८.

स्थाध्वोरिञ्च (पा. सू.) १-१-२०-३५; ३९-
१३; २-१८-१३३.

स्थात् २-१-४१-३६९; ४७-३१९; ८-३-३७-
४३९.

स्थादि ३-३-९५-११२१२; ८-३-६४-४४२;
८८-४२७.

स्थाद्विष्वभ्यासेन चाभ्यासस्य (पा. सू.)
८-३-११७-४५०.

स्थान १९ १७१८ ३० १-१-१०-२०१२६
३; १६; ३५; १-१-१०-६९;
४५-३१११ ८११३३१६ ४७-२३१२४;
४५-१११; ११२; ११२२३३२५१

४८-११७; ४९-११८; ११२२३३२५१
२६; ५०-१२३; ४१२३३३ २६६;
१४१६१६१८१२५ २१७७१८१
२३ ५१२११५१६१८१२१२१ ६१६१
१११११ १४११२० ५३-१३०;
१३१; ५५-१३२; ५६-१३३; १३७; २-

२७-२०४; ३१-२०७; ३-१२-२७४; २७५
१४; २-३-४-४४५; ४-८५-५००; ५०१;
४-१-७८-२१२२; २-२९-३७६; ६-१-१-

२५ १७२३ ५ ५१६; ८७-६७ १०८-
८२; १३५-१११ ३-२५-१७१७१८
४-१-१७८; १७९; १६-१२४; ४७-११९;
१३०-२२२; १३२-२२२; १६३-

२३२; ७-२-१०-२८५; ६-४६-३२६;
४-१-३४३; ८-१-१-३६३; ३६४;
२-६-३६३; ८९-४१९; ३-५६-४४८; ५९-
४४०.

स्थान° ५; १-२-३२-२०६.

म. भा.श. को १४७

स्थानग्रहण १७ १६; १-१-५०-११०; ५१-१२६.

स्थानतः १-१-५०-११०; ४-१-१६५-२६६.

स्थानभिन्न (अ.) १६.

स्थानशब्द १-१-५१-१२६; ५६-११७८.

स्थानषष्ठी (पा. वा.) १-१-३-३५; ६-१-३७-
३१; ४-१-१११३१२; १७९; ८-१-१७-
३१४७; २-७-३१४.

स्थानादि ५-२-२९-३७६.

स्थानान्तरप्राप्त ६-१-२२२-११६.

स्थानिकार्य १-१-५६-११९१२३; १३५.

स्थानिन् १११२ १११९ १-१-१-१५१९;
३. १७१८१९११९ ४१७६१७ २७-२६;
५०-१७१८१२२ ५ १११२
१२७; ५६-१३३; १३७; ५७-१४७;
१२३; ५६-१३३; १३७; ५७-१४७;

२-६-४-२३३; ४-१०८-३५३; २-४-८५-
५००; ६-१-८४-१३१७१९ ५६; ५७; ८७-
१८१२२; १८६-११३.

स्थानिन् १-१-५६-१३३.

स्थानिनिर्देश १-१-५०-१०१२; ६-१-७९-
५४; ४-१२३-२१६.

स्थानिनिर्देशार्थ १-१-३-१६.

स्थानिवत् १-१-५६-५६१७२१ ३५ १७७
१९२०; १३७; ७१२५ ५७-१२२; १६३;
५७७१६ १४१६ १६१६ १३३१५२०१
२२ १० ५६१६१ १४ ५६१
५१५९; १५१; ५८-१५१; १५२
७ १०१ १०१ १११ १२११३१ १७१८२०१

२१२४ ६१७१०११२१३१२३१२४ ३१८
१५१ १५५१७ ६१२१२११२११
५९- १५५ १५६
२४; १५७; ६२-१६४; २-४-१९४; २-४-
६२-४६०; २-१-३०-३६; ३२-६१८; ८३-

६।१०।१२।१५।२०।२४
 ६३ ; ६३.७७; ६.१.
 ५.१३; १.१६; १२.१२; १३.१७; ३७.
 ३२; ४५.३६; ६३.७३; १६७.६।७
 १६२.११५; ३.५०.१६२; ४.६३.२१२;
 ११०.२१६; १४९.२३८; ७.१.९०.
 २७२; २.२७.२९०; ३६.२१२; ३.४४.
 ६।१७
 ३२४; ७.४.१.३४५; २.३.३४६; ६३.
 ३६०; ८.२.१९. ११।१२।१७।१८ ; २१.
 ३६६; ३८.४०४; ४३५; ७८.४१४; ४.
 १५.४५८.

स्थानिवत्त्व १.१.४.५२; ५६.१३८; ३.१.४४.
 ५१; ८३.६३; २.३.१७; ५.३.८४.४२६;
 ६.१.१.४; ८.४.१५.४५८.

स्थानिवत्प्रतिषेध १.१.५६.१३६; ६.४.१४९.
 २२८; ७.१.९.२७२; ८.२.३८.४०४.

स्थानिवत्प्रसङ्ग ६.३.३४.१५१.

स्थानिवद्भाव (पा. श.) ३६; ३६; १.१.४.
 २३।२।२४
 ५२; ५३; ५.५५; ५६.१३३;
 ७।१३।१४।१५।१६।२०।२२ २१ ४।६।
 १३५ ; १३८; १३९
 ७।१९ १९ ३५ ३।७।१०।१३।
 ; १२१; ५७.१२१; १४२
 १६।१७।२१।२४ २।६।१०।११।
 १४३ १४३
 १३।१९।२०।२२.२४.२५।२६।२६ १।२।
 ; १४४
 २।१२।२२।२२।२७ ३।६ २।३।
 १४५; १४६
 ५।६।९ ४।१।१९ ४।८ ५८.१०।
 ; १४७; १४८; ५८.१५३
 ११ १५४; ५९.१५६; १५७; ६२.
 ११२; ११।२३।२४ २.४.१९४; ४.
 १६३; १६४
 १८.३३८; २.१.३६.३९०; ४.६२.४२४;
 ३.१.३०. ७।१०।२३।२४ ४।६ ४४.
 ३९ ३२.४२; ४४.
 ११।१५ ५१; ५२; ८०.६२; ८३. ३।१।११।
 ६३
 १४।१९।२३ ; ६३. ७।१७ २.३.९६;

९७; ६.१.५. १६।२३।२३।२४ १०. १.१५
 १०; १.१३;
 १२.१२; ८।९।१० १७ १७
 १२.१८; १९; १३.२२; १७.२५; ३७.
 ३२; ४५. १८।२०।२१ २४ २।२
 ३२; ३४ ; ३६; ८६. ६६; ९३.
 १।१०।११।१२ १६६; १६७.१०६; १६२.१३५;
 ३.३४. १०। ११। १२ ५०.१६६; ४.१.
 १७८; ४८.२००; ६३. २१।२२ ११०.
 २१६; १४९.२२७; २२८; ७.१.३४.
 २५४; ९०. १३।१५।१६ १२।१२
 २७.२९०; ३६.२११; ६७.३०१; ३.३.
 १४ ७।१७ ५०.३।३ ५४.३२२
 ३१८; ४४. ३२४; ५०.३२९; ५४.३२९;
 ३३२ ५६.३३१; ११३.३४१; ३४२; ४.
 १. ११।१२ २।२।२५ १।२।७।९ ३४६; ९३.
 १. ३४५; २. ३४५; ३४६; ९३.
 ८।८।२१ ११।१२।१७।१८ ; २१.
 ३६०; ८.२.१९. ३६९
 २३।२४ १८।२१ २।२
 ३६९; ३८. ४०४; ७८.४१४; ३.१७.
 ६।७।८ ४.१५. ८।९
 ४२७; ४.१५. ४५८.

स्थानिवद्भावप्रतिषेध ३६; १.१.५६.१३६;
 ३.१.३०.३६; ७.१.९०. १९।२१ २७२.

स्थानिवद्भावप्रसङ्ग १.१.५.५५; १.१५.

स्थानिवद्भवन ६.१.८६.६६.

स्थानिवद्भवनानर्थक्य १.१.५७.१४७.

स्थानिसंज्ञा १.१.६२. १०।१२। १९।२१।२२।
 २४ ३।५।६ १६३
 ; १६४.

स्थाने (अ.) ३.१.४४.५२; ६.१.१.४; ५.
 १११

स्थानेन्तरतम (पा. श.) १.३.१०. ८।११
 २.४.८५.५००.

स्थानेन्तरतमः (पा. सू.) १६; १.१.५०.
 १२०; १२२; ५१. १।१२।६ ३.१०.
 ६६९.

स्थानेन्तरतम उरणपरः (न्या.) १.१.५०.
 १२०.

स्थानयोग १.१.४९. ६१११; ११९.
 स्थानयोगत्व १.१.३.४६; ४६. २२२३; ४७.
 २०२०; ११४; ६१.१६०; ३.४.६९.१६३; ६.
 १.८.४.५३; ८.१.१.३६३.
 स्थानयोगवचन १.१.४९.११६.
 स्थानयोगा १.१.४९.११६; ११९.
 स्थानयोगार्थ १.१.४९. ११९.
 स्थान्यादेश १.१.५६.१३३; १३७.
 स्थान्यादेशपृथक्त्व १.१.५६.१३३.
 स्थान्यादेशाभाव ६.१.१८६.१३३.
 स्थामन् ४.१.८५.२३७; ३.६०.३११.
 स्थायि ३.३.९५.१५२.
 स्थायिका ३.३.९५.१५२.
 स्थायिन ३.२.८०.१०३.
 स्थालपथ ५.१.७७. १०११०.
 स्थालपथिक ५.१.७७. ३५२.
 स्थालिन् ८.२.८३. १३१५.
 स्थाली (गृहो.) १.१.३९.१८०; ४.१.३०३;
 २३.३२३; ३२५; १२३३५६११; २.
 १.३६.३६८; २.२.४.२३६; ४२५; ३.१.
 ८७.६६; ४.१.१.११५; ६.१.१३.२३; ८.
 २.८३. १११२१३.
 स्थालीदिन् ८.२.८३. ४१६.
 स्थालीपाक ४.१.८५.२३७; ५.३.११८.
 ४२६; ६.३.३५. १२१९६१९६; ४.१.६३.
 २३२; ७.३.३३.३३३.
 स्थालीपिठर १.४.१०१. २१२१; २.८.८५.
 २२२२; ५००.
 स्थालीस्थ १.४.२३.३२६.
 स्थाशब्द ४.१.४८.२३८.
 स्थास्तु ३.२.१३९.१३१; १३२.

स्थित १.३.१. १२१२११४; ५.३.५५.४१६.
 स्थित्वा (अ.) ७.१.३७.२५१.
 स्थित्वा ८.३.९७.४२८.
 स्थिरा ६.४.१०६.२१३.
 स्थूणा ४.३.१२७.३३०; ६.१.३७.३३.
 स्थूर ६.१.१०३.८५.
 स्थूरापत्य ६.१.१०३.८५.
 स्थूल १.३; २.३.१९.४५३; ५.१.११५.३६३;
 ३६४; ६.४.१५५.२३०; ८.१.१२.३६९.
 स्थूलपति ४.१.३४.२११.
 स्थूलपत्नी ४.१.३४.२११.
 स्थूलवृषती २२१३; १.
 स्थूलशिरस् ६.१.६१.१३.
 स्थूलसिक २.२.२६.४३०.
 स्थूला १.३.
 स्थूलादि १.१.५७.१६९.
 स्थूलोत् ६.१.९४.७३.
 स्थूलौत् ६.१.९४.७३.
 स्थू ८.३.९७.४२८.
 स्थेयस् ६.४.२२.१३३.
 स्थौलशीर्षि ६.१.६१. ४१२.
 स्थथात् ८.४.४७.४६३.
 स्थथाली ८.४.४७.४६३.
 स्नत्र (प्र.) ४.१.१५.२०६; ८.७.२३८.
 स्नत्र (प्र.) ४.१.८७. २१३११११६१७१
 २२२३; ५.१.११८. ११९०; ११९.३६५
 १९; ३६६.
 स्नत्र (प्र.) ३.२.५६.१०५; ४.१.१५.
 ६१९; ८.७.२३८.
 स्ना (धा.) ३.३.५८. २१०२.
 स्नानि २.३.६२.४६६.

सस्नौ ६.१.१६.१६.

स्नायात् ६.४.४६.१११.

स्नेयात् ६.४.४६.१११.

प्रस्नास्ति ३.३.५०.१५०.

°स्ना° (धा.) ३.३.५०.१५०.

स्नातानुलित ३०.

स्नात्वा (अ.) २.१.२६.३८१; ३.४.२१.

१७२; ८१११०.

स्नात्वाकालक ६.२.२.१५११७; ७.१.३७.

२५५.

स्नात्वाकालकाद्दि (ग.) ७.१.३७.२५५.

स्नान° ४.१.४८.२१७.

स्नानाद्दि ५.१.९.३१०.

स्निग्ध ५.१.१६.३३३.

स्निग्धतर ५.३.४०.४१६.

स्निग्धता १.२.३०.२०७.

स्निग्धा ५.१.१६.३३३.

स्निह (धा.)

सिस्निहिषति २३.

सिस्नेहिषति २३.

स्निहित्वा (अ.) २३.

स्नु (धा.) ३.२.१३९.१६१२२; २।४।६।७

६.१.६३.३१; ७.२.३६.१३११।११२२.

प्रस्नोष्यन्ते ७.२.३६.२१२.

प्रस्नोषीष्ट ७.२.३६.२१२.

प्रस्नुवीत् ६.४.४६.१११.

प्रस्नुषिष्यते ७.२.३६.२१२.

स्नु° (धा.) ७.२.३६.२१२; २१३.

°स्नु (धा.) ७.२.३६.२१२; २१३.

°स्नु° (धा.) ३.१.९०.१७।१८; ६.१.६३.३१;

७.२.१०.२८३.

स्नुक्मोरनात्मनेपदानिमित्ते (पा. सू.)

७.२.३६.२१२; २१३.

स्नुषु (वै. श.) ६.१.६३.३१.

स्नेह ८.२.४८.४०९.

स्नेहित्वा (अ.) २३.

स्पर्ध (धा.)

स्पर्धते ५.३.५५.४१४.

स्पर्धते ५.३.५५.४१३; ४१३.

अस्पर्धेथाम् ६.१.३६.३०.

अपस्पर्धेथाम् ६.१.३६.१७।१८।२१।

२१.

अपास्पाः ३५.

पास्पर्ध ३५.

स्पर्धमान ५.३.५५.४१६.

स्पर्धा २.१.६९.३।३।६।१५।१५।१८; ५.३.५५.

११।२७; २।१३; ८.१.४.१६।१६.

स्पर्धि (पा. श.) ६.१.३६.१७।२०.

स्पर्श १.१.१०.६१; २.६.४.२५६; ४.१.०.९.

३५५; ४.१.९.११८.

°स्पर्श° १.२.६४.२३।२६; ४.१.३.११६; ५.१.

११९.३६६.

स्पर्शन १८.

स्पर्शिक ५.२.९५.३२१.

स्पृश (धा.)

पस्पृशति ७.३.८७.३३५.

पस्पृशाने ७.३.८७.३३६.

स्पृशि° (पा. श.) ७.३.८७.३३६.

स्पृष्ट ७.२.२७.२१०.

स्पृश (धा.) ३.१.४.१५।११; ३.१६.१३.

स्पृशति ६.३.९.११३.

अस्पृशत् ३.१.४.५३.

अस्नाक्षीत् ३.१.४४.५३.

अस्नाक्षीत् ३.१.४४.५३.

अस्नाक्षीः ५३.

अस्तृक्षत् ३.१.४४.५३.

उपस्तृश्यते १.१.२३.८३; ३.१.२.३७३;

६.१.५०.३३.

उपस्तृशेत् ६.१.८४.५७; ५३.

संस्तृशातः ३.१.८७.६५.

स्मृश° (धा.) ३.१.४४.५३; ५३.

स्मृशत् ५.१.११९.३६६.

°स्मृशि° (पा. श.) ७.२.१०.२६६.

स्मृष्ट (पा. श.) १.१.१०.६५.

स्मृष्टा (अ.) १.०.११.

स्मृष्ट्यालु ३.२.१५८.१३१.

स्फिगपूतग्रहण ५.२.१८७.१३०.

स्फैयकृत १.१.१.३६; २.४५.२१३.

स्फोट (पा. श.) १.१.७०. १९१२१२३.

स्फोटमात्र २६.

स्फय (यज्ञो.) १.१.१.३८.

स्म (अ.) ५; १.१.१.३१; ५१. १३८; १३५

; ३.१.२५३; ३.२.१२२. २१३१

१२३.१३४; ६.१.९४.७५; ८.२.३२.

४०४.

स्म° (अ.) ३.२.११८. ३।३।६।८।१०।१८.

°स्मरण १.१.१४.७१.

स्मरिष्यत् ४.१.३४.२१३.

स्मर्तव्य ३.२.१३९.१३३.

स्मलक्षण ३.२.११८. ४।५।२०

१२१; १२३; १२२.

१८।२०।२२.

स्मादि ३.२.११८.१३३.

स्मादिविधि ३.२.११८. ३।७।९.

स्माद्यर्थ ३.२.११८.१३३.

स्मायादि ५.३.१०.४०४; ७.१.१४. ७।८।९।९।

११।११।१३।१४।१९ ; ८.२.१.३६६.

स्मायादिविधि ५.३.१०.४०६.

°स्मायादिविधि ५.३.१०.४०४.

स्मार्य ३.२.१३९.१३३.

स्मिद् (धा.) ६.१.६४.४३.

स्मित ४.२.१३०.३००.

स्मिन्भाव ६.१.१०८. १५।१६.

स्मिपूङ्ग्वशां सन्ति (पा. सू.) ६.१.९.

१५.

स्मृ (धा.)

स्मरति १.३.६७.२३२.

स्मरन्ति ६.४.११०.२१६.

स्मरामि २.३.५२. १७।१७.

स्मरत १.४.५१.३३५.

स्मरेत् ४.१.१६५. २५।२६; ६.४.७४.

२०८.

स्मरयति १.३.६७.२३२.

स्मर्यते २.३.५२. ४६।५।५.

स्मर्यताम् १.४.५१.३३५.

स्मृत १.२.१७.११९; २.३.५२. ७।७।७; ३.१.

११. ६६; २.१८८.१३७; ४.१.३.१६६;

२७.२१३; ४४.२१७; १२०. ११।१६;

१६१.२६३; २.६०.२६४; १०४.२१७;

३.२.३.३०४; ५.२.११५.३९८; ६.१.८७.

१५।२४ ; १६८.१०६; २.१९९.११०; ४.

१६३.२३२; ७.२.१०२.३१०; ८.४.६८.

४६६.

स्मृतशब्द २.३.५२. ८।१०।१२.

४६५.

स्मै (अदे.) १-१-२७. ३०.
 स्मैभाव ६-४-१३०. २१९.
 स्म्य (प्र.) ७-२-४४. २१५; ७०. १७१९८।१९.
 स्म्य° (प्र.) १-३-१०. २६६; १३-२१५; ६-४-
 ६२. ५।६।८।१०।२।२।३।२४.

स्यतासी ललुटोः (पा. सू.) १-३-१०. २६६;
 ३-१-३३. ६।७।७; १०. १६।२०।२१।२२.

स्यद् १-१-४. ५१; ५२; ५३.
 स्यदादि १-१-४. ५१; ५२; ५३.

स्यन्दू (धा.)
 स्यन्दते ३-२-१२३. १२३.
 अनुष्यन्देते ८-३-७२. ४२३.
 अनुस्यन्देते ८-३-७२. ४२३.
 आस्यन्दते १-१-९. ६९.

स्यन्दि (पा. श.) ७-३-८६. ३३७.

स्यलक्षण ७-२-४४. २१२३.

स्यसिच्सीयुदतासिषु भावकर्मणोरुपदेशेऽ
 ज्ञानग्रहदृशां वा चिण्वादिच् (पा.सू.)
 ६-४-२२. १८९.

स्याद् (आ.) ६-४-१३०. १६।१८।२०.
 २२१.

°स्याद् (आ.) ६-४-१३०. १४।१५।१७.
 २२१; ७-१-५४.
 १।६।६.
 ३६०.

स्याद्क् ६-४-१३०. २२१.

स्यादर्थ २-१-५१. ३१६.

स्यादि ३-१-३१. २।३।३।५।६।११।१२।१४
 १५।१६।१७।१८।२१।२२।२३।२५. ८।९. ३३.
 १७. ६४; १०-७०; १२।२३।२३. ४३; ३५.
 ६४; १०-७०; १२।२३।२३. ४३; ३५; ६.
 ४-६२. ३।६।७।९।१०।११।१२।१४।१७।२१।२५.

स्याद्विषय ३-१-३३. २६६.

स्याद्विस्वर ६-१-१५८. ६।९.
 २००.

स्याद् ग्र ण ५-१-१६. २२।२३.
 ३४२.

स्यादर्थ १-४-१३. ३१६.

स्यान्त १-२-३७. १०।१३. २११; ६-४-११०. १६।२२.
 २१५.

स्यूत्वा १-१-५७. १३२.

स्योनं १-१-७२. १८२; ४-२-३०६; ३०७; ३१०.
 १४. २५. ३३.

स्योना १-१-७२. १८२; ४-२-३०६; ३०७;
 ३१०.

स्यौकामि १-४-२. १५।१९.
 ३०६.

स्यंस (धा.)
 स्यंस्यते १-१-५७. १४२.
 २०।२३.

स्यंस्यन्ते ४-१-२७. २१२.

स्यंसा ३-३-९४. १५२.

स्यग्वितम ६-४-१६३. २३२.
 १४.

स्यग्वितर ६-४-१६३. २३२.
 १४.

°स्यञ् १-१-६३. १६७.

स्यजिष्ठ ६-४-१६३. २३२.

स्यजीयस् ६-४-१६३. २३२.

स्यन् (प्र.) ६-१-३२-३३-३६.
 स्यन्त १-१-५६. १४२०.

स्यन्त्यादि ३-१-८७. ३६३.

स्यष्ट २-२-१४. ४१५; ३-६५. ४६७; ४-१-१.
 १६३.

स्यष्ट्री ४-१-१. १६३.

स्यस्त ४-१-२७. २१२.

स्यस्ति ३-३-९४. १५२.

स्यिवि (पा. श.) १-१-४. २०।२१. ५।५.
 ५२.

स्यु (धा.)
 स्यवति ३-१-८७. २३।२३।२४।२६।२६.
 ६९.
 ७२.

स्यवन्ति ३-१-८७. २४; ७०; २-१२३.
 १२३.

स्वानि ६.१.४९.३८.

स्व रूपं शब्दस्याशब्दसंज्ञा (पा. सू.) १.१.
६२.१६३; २.२७.२०४; ५.२.५९.३८६.

स्वरूपवचन १.१.६८.१३६.

स्वकृतसार्थ ५.३.९५.४२८.

स्वकृत २.३.२०.१६३.

स्वकृतान्त १.२.६४.२२२; ४.१.३.२५२.

स्वकृतान्ततः (अ.) ४.१.३.१६३.

स्वक्ष ५.४.६९.४३९.

स्वङ्गुरि ८.२.१८.३२८.

स्वङ्गुलि ८.२.१८.३२८.

स्वचयोग २.१.१.३६३.

स्वज् (धा.)

परिष्वजे ८.३.११८.४३१.

स्वाञ्जि (पा. श.) ८.३.११८.४३१.

°स्वाञ्जि (पा. श.) ७.२.१०.२८५.

°स्वाञ्जि° (पा. श.) ६.१.६४.४३.

स्वडा ४.१.५४.२२३.

स्वडी ४.१.५४.२२३.

स्वतन्त्र १.४.१.२५२; २३.२.४५.१७।
१९।२२ २।३।६।७।८।९ १३।१४।
; ३३९ ; ५५. ३३९
१६।१६।१६ ; ४.१.१६२.२६५.

स्वतन्त्र° १.४.२३.३२५.

स्वतन्त्रः कर्ता (पा. सू.) १.४.१.२२९; ३०२.

स्वतन्त्रत्व १.४.५५.१३।१४।
३३९.

स्वतन्त्रप्रयोजक १.४.५५.३३९; ३.१.२६.
१९।२२
३५.

स्वतन्त्रप्रयोजकत्व १.४.५५.३३९.

स्वतन्त्रा १.४.२३.३२६.

स्वतवाङ्गिः (वै. श.) ७.४.४८.३५२.

°स्वतवस् ७.४.४८.३५२.

स्वतवान्पायौ (पा. सू.) ८.३.१२.४३५.
स्वत्व २.३.५०.४६४.

°स्वदि° (पा. श.) ६.१.६४.४३.

स्वदित २.१.३६.३६०; ३.१३.४३९.

स्वन् १.१.४४.११०; ७.२.२८.२१०.

°स्वन् (धा.) ७.२.२८.२१०.

स्वनित ७.२.१८.२८७.

स्वप् १.१.७२.१८७.

स्वपिति १.४.५१.३।३।४।५।५ ; ३.१.
७.१५; ११.७३; २.११०.११८; ४.२१.
१२।१३।१६
१७३.

स्वपितः १.२.१.११२.

स्वपन्ति ६.१.१८८.११६.

स्वपिथः १.२.१.११२.

सुष्वाप ६.१.१.५; ८.३.५९.४३०.

स्वपिहि २६; ६.४.१०१.२१३.

अस्वपः ६.४.७४.२०२.

सुष्वापधिष्यति ७.४.६७.३५५.

सुषुप्सति ८.३.६१.४३९.

सोषुष्यति (पा. श.) ८.३.६१.४३९.

सोषुष्यते ६.१.१२.१८.

सोषुषिषते ८.३.६१.४३९.

विषुष्वाप ८.३.८८.४३७.

विषुष्पुः ८.३.८८.१३।१७.

सिंस्वापधिष्यति ७.४.६७.३५६.

सुपति ३.१.११.७३.

स्वपि (पा. श.) ७.४.६७.१८।१८
३५५; ८.३.८८.
२०।२१।२२
४६.

स्वपक्ष ३.१.७.१३१

स्वपदार्थ १.३.१.२५६; २.१.२०.३२६; ६९.
४०४; ४०५; २.२४. ४६।१२२

स्वपदार्थाश्रय २.१.२०.३२६

स्वपादि (ग.) ३.१.९१. १२।२१; ६.१.१८८.
१५।१५
११३.

स्वपि १.२.८.११५.

°स्वपि ६.१.६४.४३.

°स्वपि १.२.१.११६; ६.१.१७. ११।१४।१५।
१७ ; ३७. ४।१० ; ७.२.१०.२२६.

स्वपिमहण ७.४.६७.३५१.

स्वपोषम् (अ.) १.१.६८.१७७.

स्वप्न ३.४.२१. १५।१५.

स्वप्नक् १.२.१.११२.

स्वप्नया (वै. श.) ७.१.३९.२५७.

स्वप्नधान १.४.२१.३२६; ५.४.३३०.

स्वभाव ६.३.१०९.१७३.

स्वभावतः (अ.) ३३; १.१.१.३९; ५०.१२३;
७०.१२९; २.४५.२६०; ३.१.२५५; २.
१.१. ११।१३।२२।२२ ; ३६३; ३.१.७.
१५; २.८४. १६।२० ; ३. १७३० ; ४.६७.
१७६१ ; ४.१.८२.२३६; ७.१.९६.
२७५.

स्वभावसिद्ध १.३.१.२५७.

स्वभावसिद्धत्व १.१.५०.१२६; २.१.१.३६४;
७.१.९६.२७५.

स्वभूत्यर्थ ३.१.२६. १।२।३।५।६।९.

स्वमनायते ३.१.१२.२३.

स्वमनीषिका ४.१.३.११६.

स्वमोर्नपुंसकात् (पां. सू.) ६.३.६८. ५।७।९।
१०

स्वयम् (अ.) १.१.५१. १२८; १२९; २.
३०.२०६; ३.१२.२७६; ११।११ ; ६७.
१६।१६।२१।२३।२५ ; २६३; ७८. २९३
१३।२०।२१ ; ३.१.७.१३; ४८. ८।८।१४ ;
५२.२३; ६७. २५।२६ ; १।१।१५।१५ ; ८७.
१४ १।५।५।१७।१९ ५।५।५।५।७।७।
६६; ७ ११।११।११।११।१२।१३
; ८९. २१।२१।२१।२१।२३ १।१।१।१।८।१६।
१६ ; ११.२४; ६.१.१९५. ५।१।१।१२।
१२।१२।१२।१३।१४.

स्वर (अ.) ३५; १.१.५१.१२२; ३.३.२६२.

स्वर (पा. श.) १.१.७.५९; १०.६६; १२.
६६; २०.७५; ३९.९८; ४७. २०।२०।
२२ ; ५१. १५।१९ ७।२६।२८ २।
२।३।१६ ; ५७. १।१०।२० ; १५६; १२।७
२।२।२५ ; ५८. १।१९ ; १५५; ६२.१६५;
६३.१६५; १६६; ७३.१२६; २.३०.
२०६; २०७; ३३.२१०; ४५. १६।२८;
६४.२२।५; ३.१.१।१०; ३. २६६२; ४.
२. १९।१९।१९ ११।११।१२।१६ ३।१।
३०६ ; ३०७।२० ; ३०९
१० ; ३. ३।१२ ; १३.३१७; १४।१६
; ३. ३।१२ ; ३१८;
२.१.१.३६२; ३७२; १।५।२० ; ३७४;
२. २।२।१०।१२।१८ ; ३. ११।१७
३७८; २४.३२३; ५१.३६।७; ३९६; ५२.
१८।२०; ६९.४०२; ४०६; २.६.४१।९
२. १।७।७।१९ ; २९.४३४; ४.८१.१२।
१५ ; ८५. ७।२६ ११।११
; ५०. ५०९; ५०२;
३.१.३. ९२ १।७।१८ ३।१३ ; १२.
२।२।१२।१३ ; ३४.२०; ४३.५०; ७८.
८।२।१२ ; ९७. २१।२१ ; १२२. ६।११ ;

१२५.३०; २.५६.१०५; ५७.१०६;
 ६०.१०७; ६०.१५१६; ८६.११०
 १३; १२७.५१६; १२६.१३३ ३.५८.
 ५१६
 १५०; ८३.१५१; १०७.१५५; ४.७७.
 १२१; ८२. १५१२
 १८३;
 ४.१.१. ११३११२२ १३११५ ५
 १५.२१; ४८. २११ २३ २४
 १८१९; २२१; १८.२१३; १५१.२३२;
 २.४२.२७९; २.९८.३१२; १४०.३२३
 २०
 ;
 ५.२.४.३०९; ४.३०९; ५९.३०६;
 ३.१.४.३०२; ७. १०. १०१११११
 ८.४०५;
 १८.४०६; ६८. १८११११२१
 ११२१
 ३८;
 ६.१.१. २१२२ ; ६. १२१२१६१७
 ६१.३०; ७१.५३; ७७.२१; ९३.७३;
 १०८. २३२३ ; १२३. २७; १३५.१४;
 १५८. १३; १६; १०१; १६१.१०२;
 १६६. १५१८११ ; १६७. १६१७ ; १७६;
 १७२.१०७; १७७. ११११११७
 ११०; ११५. ११७१८ ; २०४. १११५१
 १८१११ ; २०५.११७; २२३. १२१२१४
 १२०
 २.२.१.२३; २९. १६११९ ; ५२. २०२३;
 १३९.१३६; २.१०. १६१७ ; ७८.१७०;
 १०९.१७५;
 ७.१.२.२३१; ५५.२६२; ७३.२६५
 २४ ११२११६ ; ७७. २२२२ ; ८९.२७१
 १६ ; १६. १६. २७२२२३२३
 ; २.८२.
 ५११०११५ ; १९.३०७; ४.२. १२१५१५
 ३०३ ; १९.३०७; ४.२. ३२६ ;
 ८.१.१.३६३; १. ५६६; २.२.३०७

१२१२ ; १७ ५६११०२४
 ; ६.३९०; ३६२; ७३९३;
 ५५. १११२ ; १०८. ३२२
 स्वर (पा. शा.) १.१.५८. १७२; २.६४.
 २३५; ३.१.२५९; २.१.१.३३५; ६.६९
 ४०६; ३.१.१.२५. १६; ६.१.१.६७. १७६;
 ८.१.९. ३६६; २.७८. ४१४.
 °स्वर (पा. शा.) १.१.२९. १९; ५६. १११; ३.
 ३.२६२; ४.१.१. २०६; ४.२.१६६;
 २२०.
 °स्वर (पा. शा.) ३.१.८५. ६५; ४.१.१.
 १९०; ३.२.४. ३०६; ५.३. १०. ४०५; ७.
 १.९०. २३२; ८.१.३. ३६६; २.६. ३९२.
 स्वरग्रहण २.१.२. ३७६.
 स्वरतः (अ.) ११११२
 स्वरति (पा. शा.) ७.२. ४. ११०१७१७
 °स्वरति (पा. शा.) १.३. २९. १११२
 स्वरतिलक्षण ७.२. ७०. ३०१.
 स्वरदोषभाष्य २६१३
 स्वरपूर्वपद्य ६.४. ८. २१०.
 °स्वरप्रतिलिपक २.२. २. ४२५; ३.२. ८४.
 १११; ३.३. १३९; ४.२. १६६; ५.२. १४.
 ३९२.
 स्वरप्राप्ति १.२. ३०. २०६; ६.१. २२३. १११;
 ७१६१७
 १२०
 स्वरबाधन ६.१. १०८. ४२३.
 स्वरभेद १.१. ७०. १२५; २.६. २. ३६. २. ४.
 ८५. ५०२; ३.१. ३. ३२; १०; ६.१. ८५.
 ६१; ७.६. ३६२४ ; ४.६. ८. ३६७.
 स्वरभेद १.१. ६. १. ७०; ३.१. ३६. ३९३; ६.४.
 १७. २. ३९.

स्वरयितव्य २१.१.३५९.

स्वरवचन २१.२.३३३.

स्वरवर्जम्. (अ.) ४.१.१५१.२६२.

स्वरवर्णानुपूर्वाज्ञानार्थ १.१.१.१९; ४.१.३.२०१.

स्वरविधि १.१.५१. १६१९; ५७.१२०; २.१.६९.२१२३; ३५. ३१५; ३.१.३. १५; १२. २११; ६.१.१६७. १०६; १६६. ११२; ११२. १३१९८; २. ११५; २२३. ११११११२१२; १२०; ८.२.२.३३७; ४.३३९.

स्वरव्यतिक्रम १.१.५०. ११२३.

स्वरव्यवहार ८.१.१.३६२.

स्वरशः. (अ.) ३.

स्वरसंधि १.१.११. ६१६१२२; ६.१.७७. ११३१२; ११३. १०; १२५. १२१३; १२७. ८९; ११०११५; १२९. २१६; २.१.१०८. ४२२; ४२३.

स्वरसर्वनाम्न ६.४.१७४. २३१.

स्वरसिद्धि ५.१.११९. ३६८; ३.१.८. ४०६; ६. १.१२३. २३.

स्वरसिद्धयर्थ २.२.६. ४१२; ३.२.५७. १०६; ४.१.१५५. २६३; ५.१.११९. ३६६; ६.१. १२३. २६३; ३.५२. १६३; ७.१.२. २००; २१७; ८९. १३७.

स्वरादि (ग.) १.१.३७. २३५; ३९. ९७.

स्वराद्यन्तोपसृष्ट १.३.६४. २६०.

स्वराद्युपसृष्ट १.३.६४. २६०.

स्वरार्थ १.१.५७. ११५; २.१.८. १६३; ९. ११९; ३४. २०२४; ५५; ४४. ५१६; १३२. १४१; १५. २.५७. १०५; ५८. १०६; ६०.

१०७; ३.१०७. १५३; ४.८२. १२३; १२४; ४.१.७८. २६१; ६.८. २५३; २५५; ५.१. ११९. ३६९; ३.२. ४०५; २८. ४०८; ३६. ४१३; ४.५७. ४३७; ६.१.७७. ५३; ७.१. ७७. २६८; ८.२. १०८. ४२२.

स्वरित (पा. श.) १.२.३१. २०८; ३२. २०२; २।७।९।१।१।१।१।२।०।२।३।२।५. २०९; ३३. १६।१६; ३९. २१२; ४८. २२३; ३.३. २६२; १०. १३।१२।१४; ११. १७।१७; ६।९।१०।११।१७।२०; ३.१.३. ९।९।१४; १६. ८।१७; १०. ९४. ७६; ६.१.८५. ६१; ६२; १५८. २३।२।२४; १६१. १०१; २२३. १२९; २.१. ५।२।३।२।३।२।४।२४; ३.७८. १७०; ८.२. २. २।२।३।२४; १।३।५।५; ६. १।१०।११।१३; ८६. ४१३.

स्वरित (पा. श.) १.३.७२. १८।१८।२२। २४; ३.१.३. १०; ६.१.८५. ६१; १६१. १०९.

स्वरित (पा. श.) १६; १.१.१. २१; ११. ६६; ७०. १३०.

स्वरित (पा. श.) १३; १.१.५१. १२५; ८. ४. ६८. १४६.

स्वरितकरणसामर्थ्य १.३.३. २६२.

स्वरितग्रहण १.२.३२. २२।२।५।२६; ६.२.१. १२२; ८.२. ४. ३३९; ६. ८।११।३।३।१४.

स्वरितजितः (पा. सू.) १.१. १०१८.

स्वरितजितः कर्त्रभिप्राये क्रियाफले (पा.सू.) १.३.१२. २७५; ६३. २६०; ७९. ५१४; १७.

स्वरिताद्य १.२.३३. २०९; ३.३. २६२; ३.१.

१२।१५।१५।१७।१८ ; ६.२.१७७.१३८;
३.४०.१५६; ४२.१५७.
स्वाङ्गकर्मक १.३.२०.२७६; २७.२८१; २८.
२८२.

स्वाङ्गग्रहण ४.१.५४. २१३; ६.३.१३.११५.
स्वाङ्गसंज्ञ ४.१.५४. २३२.
स्वाङ्गसमुदाय ४.१.५४. १७१।१२.
स्वाङ्गसमुदायप्रतिषेधार्थ ४.१.५४. २३३.
स्वाङ्गाच्चेतोऽभानानि (पा. सू.) ४.१.१.
१३३.

स्वाङ्गाञ्चोपसर्जनात् (पा. सू.) ४.१.५४.
२३२.
स्वाङ्गादिस्वर १.४.६०. २०।२१.
०स्वाङ्गादिस्वर १.४.६०. ३४३.

स्वाढ्यंकरण १.१.७२. १६५.
स्वाढ्यंभव ३.३.१२७. १५७.
स्वातन्त्र्य १.२.५९. २३०; २३१; ४.२३. ३२५.
२३ ; ३२६; ५४. ३३९; ५५. ३३९; ३.१.
८७. १२।१२।१३ ; १।७।६.

स्वातन्त्र्य १.४.२३. १८।२४.
स्वाति (न.) ४.२.१०४. २६४.
स्वात्मन् .

स्वादि (पा. श.) १.१.६२. १६२; १६३; ६३.
१।१। ४।१।२२ ; २.४५. ४२१; ३.१.
२५४; ४.१७. ३१९; २१. ३२१; ३२२; २.
४.८२. ८।१२ ; ३.१.९३. ७७; २.१२४.
१२६; ४.११४. १८८; ४.१.१. २१; ५।५।
६ ; ८.१.४. ३६६.

स्वादिलोप १.२.४१. २१।२१; १०।१३.
२१३.

स्वादिविधि १.१.६३. १६७.
स्वादिष्वसर्वनामस्थाने (पा. सू.) १.१.६३.
१६७; ४.१.२६७.

स्वादु (अ.) ३.४.२६. २।५।५।७.
स्वादुकार ३.४.२६. ७।११।१६.
स्वाद्यर्थ १.१.६८. १७७.
स्वाद्युत्पत्ति ३१; १.२.४५. १७।१८ ; १।३।४।
२३ ; ३.१.२५३; २५४; २.४.८१. ६६७;
८२.४८; ३.१.९३. ७७; ४.२. १६९;
८२.४६. ४८.

स्वाह्नी ३.४.२६. १७४.
स्वाध्याय १.४.११०. १८।१८ ; २.१.६०. ७।७।
१।९ ; ७.३.४. ८।८।८।९ .

स्वाध्यायकाल ६.
स्वाध्यायशब्द ७.३.४. १।६।७.
स्वान्त ७.२.१८. ८।१०।१० ; २८.२१०.
०स्वान्त ३.४.४. १।६।२१.

स्वाप ७.४.६७. ३५६.
स्वापक ७.४.६७. ३५५.
स्वापकीयति ७.४.६७. ३५५.
स्वापयति ७.४.६७. ३५६.

स्वापि (पा. श.) ६.१.१८. २७.
स्वाभाषिक ३५; १.१.३८. ५।७ ; २.६४. २४२;
२४६; २.१.१. ३६३; ३६४; २.६. १११।
१९ ; २९. ११।१५ ; ४३३; ३.१.२. ३; ७.
१५; ६७. १८; २.१२४. १२५; ४.१.८२.
२३६.

स्वाभाषिकी १.२.६४. २१।२२ ; २.२.६. ४।५।
६।१० .

स्वामिङ्कृत २.३.५०. ४६४.
स्वामिचयोग २.१.१. ३६३.

घानिष्यते ३.१.२६.३६; ६.४.६२.
१११२५; २०६; २०७.

भानिषीष्ट ६.४.६२.२०६.

भानिषीयास्ताम् ६.४.६२.२०६.

घानिषीरन् ६.४.६२.२०६.

अघानिष्यत ६.४.६२.२०६.

हन्त्यते १.२.६४.२०३; ३.१.२६.३६;
८७. १५११७११२०; ६८३.१५१; ६.

१.८४.५७.

हनिष्यते ६.४.६२.२०६; २०७.

जिघांसाति ६.१.९.१७.

जेष्णीयते ६.१.९.१३; १६; ७.४.३०.
३१५.

जङ्घन्वते ६.१.९.१४.

अनुहन्ति २०.

आहन्ति १.३.२८.२८२.

आहते १.३.२८.२८२; ६.१.८५.६३३
२३१५.

आह्वते ३.१.१०.८२३.

आह्वीति १.१.३१.१६३; ६२.१६१.

निर्हन्ति २.२.६.४११.

निर्हण्वते ११.

निर्वाणिष्यते ११.

परिघ्नन्ति ८.४.२२.४६०.

घघ्नन्ति ८.४.२२.४६०.

विहन्ति ३.२.३.१७; ६.१.४५.३५;
१०८.८३; २.१९७.१०; ३.३४.१५३;

११२.१३६.

विघ्नन्ति १.१.१२.६३; ३.३.५८.१५३.

विह्वल्यते २३१२३; ३.१.४४.५३; २.३.

म. भा. श. को. १४९

५१६; १०९. १२१२; ५.१.११९.

३६३; ६.१.४५.३५; १०८.८३; २.१९७.

१३२; ३.११२.१७६.

व्यतिहन्त्यन्ते १.३.१४.२७३.

°हम् (घा.) ६.४.६२. २३१५.
२०५.

°हन् (क्तिबन्त.) ६.४.१३. १६१७.
१८२.

हनः सिच् (पा. सू.) ३.१.४४.३३.

हमन ७.३.५४.३२९; ५५.३३०.

हननीयक ७.३.५४.३२९; ३३०.

हननीयति ७.३.५४. २०२०; ५५. १९२०.
३३०.

हनश्च वधः (पा. सू.) ३.३.८३.१५१.

हनस्त च (पा. सू.) ३.१.१. ११९१३३१५;
२.५; १०७.८५; १०८.११.

हनस्तोऽचिण्णलोः (पा. सू.) ६.४.१७४.
२३५.

हनि (पा. श.) ३.३.५८. २३१२३.
१५०.

हनि° (पा. श.) १.१.६३. ७६१९;
२.२८. २०५; ६.४.१६. २१४१२५;
१८४; १६५;
६२. १५५७.

°हनि° (पा. श.) १.२.२८. ७१२५;
३.३. ५८.१५०; ७.२.१०.२३५.

हनु (प्राण्य.) ४.१.६६.२२७.

हनुचलन ३.१.१५.२५.

हनग्रहण १.१.७२.१२५.

हन्त (अ.) ६.४.१३.१५३.

हन्तव्य १.२.६४.२०३; ६.१.८४.५७; ५८.

हन्ति (पा. श.) १.१.५६. १३३; १३५; ५७. ७५१;
६२. १३१४१११६१६; ३.१.१. ११२;
१६३; ३.१.१. ११२;

हनु (प्राण्य.) ४.१.६६.२२७.

हनुचलन ३.१.१५.२५.

हनग्रहण १.१.७२.१२५.

हन्त (अ.) ६.४.१३.१५३.

हन्तव्य १.२.६४.२०३; ६.१.८४.५७; ५८.

हन्ति (पा. श.) १.१.५६. १३३; १३५; ५७. ७५१;
६२. १३१४१११६१६; ३.१.१. ११२;
१६३; ३.१.१. ११२;

हन्ति (पा. श.) १.१.५६. १३३; १३५; ५७. ७५१;
६२. १३१४१११६१६; ३.१.१. ११२;
१६३; ३.१.१. ११२;

हन्ति (पा. श.) १.१.५६. १३३; १३५; ५७. ७५१;
६२. १३१४१११६१६; ३.१.१. ११२;
१६३; ३.१.१. ११२;

हन्ति (पा. श.) १.१.५६. १३३; १३५; ५७. ७५१;
६२. १३१४१११६१६; ३.१.१. ११२;
१६३; ३.१.१. ११२;

४२.५१; ५२; २.४९.१०३; १०४; ८७.
 ६।१।१०।१२; ३.८३.१५१; ४.३७.१।७।
 १०।११।१२।१३; ६.१.९.१३; १५; १६;
 १२.१७; १३.२५; ४.६२.१।११; ७.३.
 ३२.३२२; ५४. ११।१२।१५; ३३०; ५५.
 २०।२१।२२।२३।२४।२५।२६।२७।२८।२९।३०;
 ४.३०. १५।१६।१७; ८.२.४०.१०३.

हन्तिग्रहण ३.३.८३.१५१.
 हन्तिविशेषण ७.३.५४.३२१.
 हन्तिहकार ६.१.९.१५.
 हन्तुम् (अ.) ७.३.५४.३३९.
 हन्तृ १.१.५७.११७; ६.१.८६.३५.
 हन्तेरत्पूर्वस्य (पा. सू.) ८.४.२.४५३.
 हम्माति (पा. श.) २६; ६.१.१३.१५.
 हय (प्रा.) ४.१.६३.२३६.
 °हय° (प्रा.) ४.१.६३.२३६.
 हयी (प्रा.) ४.१.६३.२३६.
 °हर ६.३.२१.११६.
 हरणप्रतिषेध ६.२.५२.१३१.
 हरणीय ६.३.१११.१७५.
 हरतिक्रिया ६.२.४९.१३८.
 हरतेर्दतिनाथयोः पशौ (पा. सू.) ३.१.१.
 हरि २.२.१८.४१६; ६.१.७.११; ८.१.७०.
 ३८१; ७१. ३।११; २.१५. २०।२१
 °हरि° ८.२.१५.३३६.
 हरिण (प्रा.) १.२.६४.२३७.
 °हरिण° (प्रा.) १.२.६४.२३७.
 हरिणमन्य ६.३.४२.१५३.

हरिणमन्या ६.३.४२.१५३; ६६.१६५.
 हरिणशब्द ४.१.१.११५.
 हरिणिका ४.१.१.११५.
 हरिणितरा ४.१.१.११५; ११५.
 हरिणी १.२.६४. ७।८।९।१०।११।१२।१३।१४।१५।१६।१७।१८।१९।२०।२१।२२।२३।२४।२५।२६।२७।२८।२९।३०.
 हरित २.४.६७.४३३.
 हरित° १.२.६४.२३७.
 हरितकात्य १.१.७३.१६०.
 हरितवभ्रु २.१.६९.४०३.
 हरितादि (ग.) २.४.६७.४३३.
 हरिद्रा° ४.२.२.२७५.
 हरिवः (वै. श.) १.२.३२.२०९; ३७. २२।२४
 ६.१.६८.१७; ८.२.६.३११; १५.३३६.
 हरिश १.१.१३. ७७.
 हरी (वै. श.) ८.२.२५. २।६।७
 हरीतकी १.२.५२. २३।२३.
 हरीतक्यादि (ग.) १.२.५२.२३३.
 हर्तव्य १.४.१.२६६.
 हर्तृ ३३; ३३; १.१.३.५०; ५१.१२६; ५७.
 १४५.
 हर्त्थ ३३.
 हर्त्थयति ३.१.८.१३.
 हर्म्यतल १.३.४०.२३३.
 हर्ष° १.३.२१.२३०; ६.१.१४.२३३.
 हल (धा.)
 अजहलत् ३.१.२१.२३.
 हल (प्रत्या.) ३३; २१।२३।२३; ३५; १.१.
 ४. ५३; ७. ५६; ५७; ५८; ५९; ६०.
 १।२।३।४।५।६।७।८।९।१०।११।१२।१३।१४।१५।१६।१७।१८।१९।२०।२१।२२।२३।२४।२५।२६।२७।२८।२९।३०।
 १५ ११६; ४९. १७।१७ २।६ १।९
 ६५. १७।२१ २.१०. १४।२०।२०; ३०

२१।२२ ; १७. २१।२२।२४।२५ ; १०८.
१५ ; ७.४.६०. १३।१८ १६।१६।१६ ;
८२. १०।१४।१६ ; ८.३.८८. ३।१।४।५।७।

० हलादिशेष ६.१.६५. १५।१९ ; ४.१.२०.२१८.
हलादिशेषापवाद ३.१.६.११९ ; ६.१.३७.३२.
हलाद्य ६.१.२.२.

हलाद्यभाव ६.४.३४. १४।१६.

हलि ३.१.२१.३५ ; २।११.

हलि च (पा. सू.) ८.२.२.४०० ; ३.३.४.४३१.

हलि सर्वेषाम् (पा. सू.) ८.३.१७.४२७ ; ३८.
४३१.

हलोऽनन्तराः संयोगः (पा. सू.) २१ ; १.१.
५७.१६८ ; १३१.

हलोप ६.३.७८.१७०.

हलो यमां यमि लोपः (पा. सू.) ३३ ; ३१ ;
३५ ; १.१.५८. १६।१६.

हलग्रहण १.१.१४.७१ ; ६९.१.२० ; २.४१.
२१२ ; १०।१७।२०।२०।२३ ; ३.३.२६१ ;
४.१.१६१.२६१ ; ६.१.६९.१८ ; १७.४.
८।१४ १०८ ; ४.४.२. १५।१५।१७।१८।२४ ;
१।६।११ ; १९८ ; १००.२१३ ; १०१.२१३ ; ७.२.
३. ५।१६ ; २८० ; २८१ ; १०७. १०।१२१.

हलग्रहणसामर्थ्य १.२.४१.२१३.

हलङ्ग्याब्धयो दीर्घात्सुतिस्वयृक्तं हल् (पा. सू.)
१.२.४१.२१३ ; ६.१.६९.१८ ; ७.२.१०७.
३११.

हलजाति १.२.१०. २२।२२.

हलत्व १.१.१०. २।२०।२२ ; ५७.१४३.

० हलत्व १.१.१०. १।१९.

हलपूर्व ६.१.१७४.१०८.

हलपूर्वग्रहण ६.१.१७४. ११।१३।१३.

हलपूर्वग्रहणानर्थक्य ६.१.१७४.१०८.

हल्य १.१.७२.१८६.

हलसमीप ६.४.१६१.२३१.

हलस्वरप्राप्ति १.२.३०.२०६ ; ६.१.२२३.११।
२०।२१ ६।१५ ; १२०.

हविरपूपादि (ग.) ५.१.२. १३।१३.

० हविरपूपादिभ्यः (पा. सू.) ५.१.४.३३९.

हविःप्रक्षेपण ३.१.२६.३५.

हविस् २.३. १७।२१।२१ ; ६१.२६।६ ; ४.२.
२५.२७६ ; २७.२७६ ; ६.१.२७.२८ ; ३.
४६. ११।११.

हव्य ३.३.१६१.१६५.

हव्यसूदन ५.४.३०.४३३.

हश् (प्रत्या.) ३.२.१३९.१३२ ; ४.१.७.२०२ ;
८.२.६.३९१.

० हश् (प्रत्या.) ६.१.११३.१६३.

हशन्त ४.१.७.२०२ ; २०३.

हशश्वतोर्लङ् च (पा. सू.) ३.१.४०.१८ ; १४.
८०.

हशि च (पा. सू.) २७ ; ६.१.१८५.११३.

हशग्रहण ४.१.७.२०३.

हस्र (धा.)

हसति ३० ; १०।११ ; १.१.५०.१३।
१३ ; २.३.६७.४६६ ; ३.२.१२३.१२३ ;
४.४.७४.२०८.

हसन्ति ४.१.४८.२१६.

हसत् ३०.

व्यतिहसन्ति १.३.१५.२७८.

२.१. ११०११७१९ ; १० २१
 १९१ ; १९२; ६.१९५;
 ७.१९५; ८.१९५; ९. १९६; १०.
 १९७; १८.२००; २२.२०१; २५.२०१;
 २६. ३१४६ ; २७. ५७७१० ; ११७२०
 २८. ११०१८ ५६६ ; ३०.२०७; ३१.
 २०७; ३२. २४२४ ; ३१. १६१९९ ; ४३.
 २१९; २१५; ४५.२१७; ११९१८० ;
 २७ १६१९१२० ; ४३२ ; ४
 २१९; २२० ; २२१; २२२; ४७.
 ४५७७७ २३ ४८.२६५; ४९.२२१
 २२३ ; २२४; ४८.२६५; ४९.२२१;
 ५०. २२६; ५१.२२७; ५८. १३१७७१८
 २३० ;
 ५२ ३१८१६ २५ ३१२०१४
 २३४ ; २३५ ; २३६; ३३७
 १०१२३२५ १४२१२४ २१ १५५
 २३८ ; २३९ ; २४०; २४१
 १६१७ १४१७ १८ १९
 २४२ ; २४३ ; २४४; २४५;
 ५१४ १
 २४६; ६६.२४८; ६८.२४९; ६९.३१५०
 ७१. २०२३२४ ; ७२.२५१;
 ३.१. ६१८१० ६१२३६ २३३२०
 २५३; २५४; २५५;
 २२२३२४ ८१११११३१८२१ १२१
 २५६ ;
 १३१६ १०११४ १. १४२३ ७
 ; २५९ ; ३.२६१;
 ४. २६३; ७.२६४; ९.२६५; ३७ १६१
 २०२३ ; १०.२७१; ११.१३४; १२.२७४;
 १४२६ १०११३ १४. १६
 २७५ ; २७६ ; १४.२७७; २५.२८१
 ४८. २८३; ५४.२८३; ५५.२८४; ६०.
 २१ १२५ २१
 २८५ ; २८६; ६२.२८७; २८८; ६५.
 १३; ६७. २८९; ७२.२९३; ७४.२९४;
 १२ ११०१११२१२२ ५६६
 ४.१.२९६; २९७ ; २९८
 १४१५१२२३ ५१२ ७१३
 ; २९९; ३००; २३०९;
 ५१२१७ १० २३ ८११ ४
 ३०५ ; ३०७; ३१०; ३. ३१२; ३१३
 १११ १४१९ ; १९.३२०; २१. ७३१;
 २३. २३१११ ८१५ १११ २२२४
 ३२३; ३२४; ३२५ ;
 ११११११७ २७.३२६; २९.३२९; ३२.

३३०; ३७.३३१; ४२.३३१; ४९.
 ३३३; ३३३; ५१. २११२२ ११०
 ३३४; ३३५; ५१. ३३४; ३३६;
 ५४. ३३३; ५५. ३३९; ५६. ३४०
 २४ ; ५७. ३४१; ५८. ३४७; ६२. ३४४;
 ६३. ३४४; ७४. ३४४; ८०. ३४५; ८४.
 २१२१२१६ ५८१ २०
 ३५३ ; १०१. ३५० ; १०८.
 ३६१३; ३५४; १०९. ३५४; ३५६; ११०.
 ३५६; ३५८;
 २.१.१. १०१६१७१९१२३ ८१५१
 ३६२ ; ३६३
 १६१८२५१२७ १९१२० २३ १५
 ; ३६४; ३६६; ३६७;
 ५१०१९ १५ ५६६७७१२ ३७१;
 ३६८; ३६९;
 २. १५१८ ४७७१० ; १६. ३२१
 ३७ ३७७ ; ३. ३७७ ; १८.
 ३८१; २०. ३८३; २४. ३८३; ३०. ३८३;
 १११५ १५ ३८३ ; ३६. १०१३
 ३८५ ; ३५. ३८७ ; ३६. ३८८ ;
 १२ ३८६ ; ३९. १३ ; ३९६;
 ५५. ११२१२४ १७ १७३३६
 ३९७ ; ५७. ३९९ ; ५८.
 ४००; ५९. ४०६; ६९. ४०९;
 ८१३ ५. १५ १२ २० १३१
 २० ४०८; ५. ४०९; ६. ४१०; ४११
 २१ ; ७. ११५ १७. ४१२; १९. ४१३
 ; १८. ४१४; १७. ४१५; २४. ४१६ ;
 १२. ४१७; २४. ४२०; २४. ४२१ ;
 ८१२५ ११ १५१७१२७ २५१२० ४२७;
 ४२२; ४२३; ४२४ ; ४२५ ; ४२६; ४२७;
 १६१८ १६१२५ १३१७१२३
 २५. ४२७; २९. ४३०; ३३. ४३१ ;
 ४३. १५६१२ ७१२५ ३०. ४३५
 ४३२; ४३३; ४३४; ३०. ४३५;
 ३.१. २११२५ ४११२४ १६१२२
 ४४०; ४४१ ; ४४२ ; ४४३ ; ४४४ ; ४४५ ; ४४६ ; ४४७ ; ४४८ ; ४४९ ; ४५० ;
 ४५१ ; ४५२ ; ४५३ ; ४५४ ; ४५५ ; ४५६ ; ४५७ ; ४५८ ; ४५९ ; ४६० ;
 ४६१ ; ४६२ ; ४६३ ; ४६४ ; ४६५ ; ४६६ ; ४६७ ; ४६८ ; ४६९ ; ४७० ;
 ४७१ ; ४७२ ; ४७३ ; ४७४ ; ४७५ ; ४७६ ; ४७७ ; ४७८ ; ४७९ ; ४८० ;
 ४८१ ; ४८२ ; ४८३ ; ४८४ ; ४८५ ; ४८६ ; ४८७ ; ४८८ ; ४८९ ; ४९० ;
 ४९१ ; ४९२ ; ४९३ ; ४९४ ; ४९५ ; ४९६ ; ४९७ ; ४९८ ; ४९९ ; ५०० ;
 ५०१ ; ५०२ ; ५०३ ; ५०४ ; ५०५ ; ५०६ ; ५०७ ; ५०८ ; ५०९ ; ५१० ;
 ५११ ; ५१२ ; ५१३ ; ५१४ ; ५१५ ; ५१६ ; ५१७ ; ५१८ ; ५१९ ; ५२० ;
 ५२१ ; ५२२ ; ५२३ ; ५२४ ; ५२५ ; ५२६ ; ५२७ ; ५२८ ; ५२९ ; ५३० ;
 ५३१ ; ५३२ ; ५३३ ; ५३४ ; ५३५ ; ५३६ ; ५३७ ; ५३८ ; ५३९ ; ५४० ;
 ५४१ ; ५४२ ; ५४३ ; ५४४ ; ५४५ ; ५४६ ; ५४७ ; ५४८ ; ५४९ ; ५५० ;
 ५५१ ; ५५२ ; ५५३ ; ५५४ ; ५५५ ; ५५६ ; ५५७ ; ५५८ ; ५५९ ; ५६० ;
 ५६१ ; ५६२ ; ५६३ ; ५६४ ; ५६५ ; ५६६ ; ५६७ ; ५६८ ; ५६९ ; ५७० ;
 ५७१ ; ५७२ ; ५७३ ; ५७४ ; ५७५ ; ५७६ ; ५७७ ; ५७८ ; ५७९ ; ५८० ;
 ५८१ ; ५८२ ; ५८३ ; ५८४ ; ५८५ ; ५८६ ; ५८७ ; ५८८ ; ५८९ ; ५९० ;
 ५९१ ; ५९२ ; ५९३ ; ५९४ ; ५९५ ; ५९६ ; ५९७ ; ५९८ ; ५९९ ; ६०० ;
 ६०१ ; ६०२ ; ६०३ ; ६०४ ; ६०५ ; ६०६ ; ६०७ ; ६०८ ; ६०९ ; ६१० ;
 ६११ ; ६१२ ; ६१३ ; ६१४ ; ६१५ ; ६१६ ; ६१७ ; ६१८ ; ६१९ ; ६२० ;
 ६२१ ; ६२२ ; ६२३ ; ६२४ ; ६२५ ; ६२६ ; ६२७ ; ६२८ ; ६२९ ; ६३० ;
 ६३१ ; ६३२ ; ६३३ ; ६३४ ; ६३५ ; ६३६ ; ६३७ ; ६३८ ; ६३९ ; ६४० ;
 ६४१ ; ६४२ ; ६४३ ; ६४४ ; ६४५ ; ६४६ ; ६४७ ; ६४८ ; ६४९ ; ६५० ;
 ६५१ ; ६५२ ; ६५३ ; ६५४ ; ६५५ ; ६५६ ; ६५७ ; ६५८ ; ६५९ ; ६६० ;
 ६६१ ; ६६२ ; ६६३ ; ६६४ ; ६६५ ; ६६६ ; ६६७ ; ६६८ ; ६६९ ; ६७० ;
 ६७१ ; ६७२ ; ६७३ ; ६७४ ; ६७५ ; ६७६ ; ६७७ ; ६७८ ; ६७९ ; ६८० ;
 ६८१ ; ६८२ ; ६८३ ; ६८४ ; ६८५ ; ६८६ ; ६८७ ; ६८८ ; ६८९ ; ६९० ;
 ६९१ ; ६९२ ; ६९३ ; ६९४ ; ६९५ ; ६९६ ; ६९७ ; ६९८ ; ६९९ ; ७०० ;
 ७०१ ; ७०२ ; ७०३ ; ७०४ ; ७०५ ; ७०६ ; ७०७ ; ७०८ ; ७०९ ; ७१० ;
 ७११ ; ७१२ ; ७१३ ; ७१४ ; ७१५ ; ७१६ ; ७१७ ; ७१८ ; ७१९ ; ७२० ;
 ७२१ ; ७२२ ; ७२३ ; ७२४ ; ७२५ ; ७२६ ; ७२७ ; ७२८ ; ७२९ ; ७३० ;
 ७३१ ; ७३२ ; ७३३ ; ७३४ ; ७३५ ; ७३६ ; ७३७ ; ७३८ ; ७३९ ; ७४० ;
 ७४१ ; ७४२ ; ७४३ ; ७४४ ; ७४५ ; ७४६ ; ७४७ ; ७४८ ; ७४९ ; ७५० ;
 ७५१ ; ७५२ ; ७५३ ; ७५४ ; ७५५ ; ७५६ ; ७५७ ; ७५८ ; ७५९ ; ७६० ;
 ७६१ ; ७६२ ; ७६३ ; ७६४ ; ७६५ ; ७६६ ; ७६७ ; ७६८ ; ७६९ ; ७७० ;
 ७७१ ; ७७२ ; ७७३ ; ७७४ ; ७७५ ; ७७६ ; ७७७ ; ७७८ ; ७७९ ; ७८० ;
 ७८१ ; ७८२ ; ७८३ ; ७८४ ; ७८५ ; ७८६ ; ७८७ ; ७८८ ; ७८९ ; ७९० ;
 ७९१ ; ७९२ ; ७९३ ; ७९४ ; ७९५ ; ७९६ ; ७९७ ; ७९८ ; ७९९ ; ८०० ;
 ८०१ ; ८०२ ; ८०३ ; ८०४ ; ८०५ ; ८०६ ; ८०७ ; ८०८ ; ८०९ ; ८१० ;
 ८११ ; ८१२ ; ८१३ ; ८१४ ; ८१५ ; ८१६ ; ८१७ ; ८१८ ; ८१९ ; ८२० ;
 ८२१ ; ८२२ ; ८२३ ; ८२४ ; ८२५ ; ८२६ ; ८२७ ; ८२८ ; ८२९ ; ८३० ;
 ८३१ ; ८३२ ; ८३३ ; ८३४ ; ८३५ ; ८३६ ; ८३७ ; ८३८ ; ८३९ ; ८४० ;
 ८४१ ; ८४२ ; ८४३ ; ८४४ ; ८४५ ; ८४६ ; ८४७ ; ८४८ ; ८४९ ; ८५० ;
 ८५१ ; ८५२ ; ८५३ ; ८५४ ; ८५५ ; ८५६ ; ८५७ ; ८५८ ; ८५९ ; ८६० ;
 ८६१ ; ८६२ ; ८६३ ; ८६४ ; ८६५ ; ८६६ ; ८६७ ; ८६८ ; ८६९ ; ८७० ;
 ८७१ ; ८७२ ; ८७३ ; ८७४ ; ८७५ ; ८७६ ; ८७७ ; ८७८ ; ८७९ ; ८८० ;
 ८८१ ; ८८२ ; ८८३ ; ८८४ ; ८८५ ; ८८६ ; ८८७ ; ८८८ ; ८८९ ; ८९० ;
 ८९१ ; ८९२ ; ८९३ ; ८९४ ; ८९५ ; ८९६ ; ८९७ ; ८९८ ; ८९९ ; ९०० ;
 ९०१ ; ९०२ ; ९०३ ; ९०४ ; ९०५ ; ९०६ ; ९०७ ; ९०८ ; ९०९ ; ९१० ;
 ९११ ; ९१२ ; ९१३ ; ९१४ ; ९१५ ; ९१६ ; ९१७ ; ९१८ ; ९१९ ; ९२० ;
 ९२१ ; ९२२ ; ९२३ ; ९२४ ; ९२५ ; ९२६ ; ९२७ ; ९२८ ; ९२९ ; ९३० ;
 ९३१ ; ९३२ ; ९३३ ; ९३४ ; ९३५ ; ९३६ ; ९३७ ; ९३८ ; ९३९ ; ९४० ;
 ९४१ ; ९४२ ; ९४३ ; ९४४ ; ९४५ ; ९४६ ; ९४७ ; ९४८ ; ९४९ ; ९५० ;
 ९५१ ; ९५२ ; ९५३ ; ९५४ ; ९५५ ; ९५६ ; ९५७ ; ९५८ ; ९५९ ; ९६० ;
 ९६१ ; ९६२ ; ९६३ ; ९६४ ; ९६५ ; ९६६ ; ९६७ ; ९६८ ; ९६९ ; ९७० ;
 ९७१ ; ९७२ ; ९७३ ; ९७४ ; ९७५ ; ९७६ ; ९७७ ; ९७८ ; ९७९ ; ९८० ;
 ९८१ ; ९८२ ; ९८३ ; ९८४ ; ९८५ ; ९८६ ; ९८७ ; ९८८ ; ९८९ ; ९९० ;
 ९९१ ; ९९२ ; ९९३ ; ९९४ ; ९९५ ; ९९६ ; ९९७ ; ९९८ ; ९९९ ; १०० ;

३२.४८१; ३५.४८३; ५६.४८८; ६२.
 १३ १११७१११२६ २४
 ४९०; ४९१; ४९२; ६६.
 १११२१३ ; ७०. १४२०२१ ; ७९.
 ४९६; ८१.४९६; ८२.४९८; ८३.
 ४९८; ८५.४९९; ५०१; ५०२;
 ४९०. ११ १० ५६१९ ; २. २४
 ४ २४ २४ ११ २५१२७ ७९१
 ४; ५; ३. ६; ११ ;
 १३ ९ ७१०१७ ५१० २१८
 ; १०; ७. १२ ; १३; १४
 १९१२० २१ ५१८ ६१३१२०
 २७ २३१ ; २५; ८. १६; १७ ;
 १८ २३१ ; २०. २६; ११. २१; १२.
 २६१३१४२२२४ ; १३. २६; १९.
 १७ २२. १५१२३ १६१७८ ५
 २७; २८. २८; ३०; २६.
 ११७३१६१८२१ ; ३२; ३१७१९
 २१८१९८१९२५ १३१७१९
 ३५ ; ३६ ; २७.
 ५१ ३१. ४३; ४०. ४८; ४३. १२१२१
 २२१२३ ; ४४. १३१२५ १९
 ; ४५. ५३; ४८.
 १० २५ २१३ ११
 ५५; ६७. ५७; ५९; ७८. ६१; ८०.
 १२ ८३. ६३; ८६. ६५; ८७. ६६; ६६;
 ६९; ९०. ७०; ९१. ७२; ७३; ७५;
 ९२. ७६; ९४. ७५; ९७. ७२; ११४.
 २५ ११८. ८३; १२३. ८३; १२७. ८९;
 १३२. ९१; १३७. ९२;
 २०. ९६; ३०. ९६; ५०. ९६;
 ९. ९९; ५६. १०५ ; ५७. १०६; ५८.
 १०६; ६०. १०७; ८०. १०९; ८४. १११;
 १०२. १०१७ ११५ २३
 ११३; ११४; १०६. ११५; १०९.
 २५१२५ ११२ ६६११२१
 ११७; ११७; ११०. ११२
 १११. ११९; ११५. १२०; ११८. १२१;
 १२३. १२३; १२४; १२४. १२७; १४१.
 १३२; १४६. १३३; १७१. १३२; १३५;
 १७६. १३६;

३१. १३८; ३. १३९; ११. १११२०;
 १२. १४३; १३. १४२; १८. १४४; १९.
 १९१९१२४ १४५ ; १४६; २०. ५१७; ५८.
 ४१२ २२१२४ १
 १५०; १३१. १५८; १३२. २३१२३
 १३३. १६०; १६१; १३५. १६१; १४.
 १६३; १५१. १६४; १६३. १६७; १६७.
 १६७;
 १९ ११९११९ १९९ ; ५. १७०; ८.
 १७१; १९. १७२; २१. १७२; १७३; २६.
 १६२६ १०१२१ १
 १७४; १७५; ७७. १७९; ८२. १८३;
 १८४; ८५. १८४; ८९. १८५; ११०.
 १८७;
 ४. १. १२१ २२१ २३१ २५१ २६१२७
 १९०
 २८ २१२४१६१७०११३ १६१७१११
 ; १९१ ; १९४
 २५ ११ ७११११४ ११५ ८१५
 ; १९५; ३०. १९६ ; १९७; १९८;
 १९६ २१६१२५ ११ ११
 १९९; २००; ४. २०१; ७. २०३;
 १३. १७१८ ११३१७ १५. २०६
 २०४; १४. २०६; १५. २०६
 १९१९ २१४ २१७ ५६६६६
 ; २०९; १८. २१०; २५. २१२
 १२ ३६. २१५; ४८. १४२१२४ ११०
 ; २१७ ; २१८
 २१९; ४९. २२०; ५०. २२१; ५२. २२१;
 ५४. २२३; ६०. २२५; ७४. २२८; ७८.
 २३०; २३१; ८२. ५५११०११० ८३
 २३५; ८७. २३८; ८९. २४०; २४१;
 २४२; ९०. २४३; ९२. ३१४२७
 २४५ ; ९३.
 ८१४१७७१८१२२२४ १३११४२७
 २४८ ;
 ६१७ २५ ९१ १५१६१९
 २४९; २५०; २५१; ९६. २५२ ;
 ९८. २५३; २५४; १०८. २५५; १६१.
 १९२०; १६२. २६५; १६५. २०१२२
 १६८. २६३;
 २. १. २७१; ३. २७१; १७७११११३
 २७२
 ४. २७२; २१. २७५; २५. २७५; ३४.

२७७; ४२.२७९; ४९.२८९; ५९.२८३;
 ७०.२८७; ९१.२८९; ९२.२९०; १००.
 २९२; १०४.२९२; १३०.३००;
 ३०.३०३; ३०.३०३; २२.३०४; २४.
 ३०६; २५.३०७; ३९.३०८; ४२.
 ५५५८१९८; ६६.३११; ८४.३१३;
 ९८.३१९; १०९.३१९; १०४.३१९;
 १२०.३१९; १३२.५१०११७१२४ ११४
 ३२९; ३२९; १३५.३२२; १४०.३२३; १५५.
 ३२४; ३२५; १५६.३२६; १६३.
 ३२७;
 ४.५९.३३२; ६५.३३३; ७६.३३३;
 ८३.३३४;
 ५.१.१.३३६; २.३३८; ७.३३९; ९.
 १६१२१२१२३२४ ४ १२.३३९;
 ३३०; ३४१; १२.३४१;
 १३.३४२; १६.३४२; ३४३; २२.३४६
 १६; २३.३४६; २८.३४६; ४७.३४७; ५८.
 १२१४२०१२४ ५ १९.३४६; ८०.३४९
 ३५३; ५९.३५३; ८०.३५३;
 ९०.३५३; ९६.३५३; ११५.३५३;
 ३६४; ११९.३६६; १०११११६१२७ ३
 ३६६; ११९.३६६;
 ३६९;
 २.२७.३७५; २८.३७६; ३७.३७७;
 ४५.३८०; ४८.३८३; ३८३; ४९.३८४;
 ६५.३८७; ७३.३८७; ७९.३८८; ९४.
 ४ ६१९ ७१२४५१२५ ११२३
 ३९१; ३९२; ३९३; ३९४;
 ९५.३९४; ९७.३९५; १०७.३९७;
 १२८.४००; १३५.४०१;
 ३.४७.४११; ४८.४११; ५५.४१३;
 २८११०१३१७१२४ ४ ३९५; ५७.४१६;
 ६०.४१८; ६८.४२०; ४२१; ८३.४२५;
 ११.४२७;

४.७.४३१; २४.४३३; ५०.४३६; ५७.
 ४३७; ६८.४३८; ८७.४३९; १५४.
 ४३३;
 ६.१.१. १३११५ २१९१९; २.
 ७५८११० ५.१८; ७.१३; ९.५१२२;
 ४ ४ ५.१०; ७.१३; ९.५१२२;
 १५; १६; १२.२३; २५; १९; १३.२०
 १६१२१ २४ १२१३१५ १६.१३२२;
 ; २९; २३; १६.२३;
 २५; १७.२३२; २८.१२८; ३०.१७८;
 २९; ३२.२९; ३०; ३७. १०१९१२० १
 ३९; ३२.२९; ३०; ३७. ३९; ३२;
 ४५. ११२१३ ११२ ६१० ३९; ५६.
 ३९; ६१.२०; १२१५ १२२४; ४३;
 ३९; ६१.२०; १२१५ १२२४; ४३;
 ६५.३५; ६७. १३१९ ४७ ४८;
 ७९. ३३; ७७. ५३; ५४; ८४. ५६
 १९१२२ १३ ८१३ २ ८५.६०;
 ; ५७; ५८; ५९;
 २११५१७ ८६. २०१२० ८७.
 ४७; ११. ४२५; १४. २९; १५.
 १०१९८; १०२.२५ १७९; १०८.
 ६१७ ८३; ८९; ११२.८५; ११३. ११२९
 १२३.८३; १२७.९९; १२९. ४७ १३०.
 १२१२१२२१३ १२५. १८१८ ५१११
 १९ १२; १३५. १२;
 २२१२४२७ ६१६१७ १७ १५०.९५; १५८.
 ; १२९; १६१. १६१२१ ११ ७
 ९८; १६१. १०९; १६६. १०९; १०५;
 १६७. १०५; १७२. १०७; १८२. ११०;
 १८६. १११; ११२; ११३; ११२. ११४;
 ११५. ११५; २०५. ११७; २२३. ११२
 १५;
 २.४२.१२६; ४९.१२७; १२.१२९
 १४१७७९८ ६७७१४ ५ १०५.
 ; १३०; ८० १;
 १३३; १३९. ३१ ५१२१ १३ १९१.
 १३९; १९७. १३९

२०.१०११; १२२; २०.१२३; १०.१५५;
 १५.११५; २५.१२३; ३५. १५०; १५१;
 २१५११८१२१ २३ २१५११५ १५
 १५२ ; १५३ ;
 ३५. २३२२ १०
 ३५. १५५; ३७.१५६; ४२.१५८; ४३.
 १५९; ४६. १०११७ ४
 १६०; १६१; ५०.१६२; ६१.
 १६५; ६८.१६६; १६७; ७५.१६९; ७६.
 २०१२०
 १६९; ७८. १७०; ८२.१७०; १०९.
 ३५
 १७५; १११. १०१२
 १७५; ११२.१७५;
 ४.१.१७८; १७९; १८०; १३.१८३
 ११ ; १५.१८३; १८५; १६.१८५; १९.
 १८५; २२. १८७; १८८; ११९६
 २६ ; १९२; १९३; २५.१९५; ३५.१९५;
 ४२. ११११२१२१३१२५ २१५
 १९७ ; १९८; ४७.
 २००; ४८.२००; ४९. २०१; ५२.२०२
 २२ ; २०३; २०५; ६५.२०७; ७५.२०८;
 ८२. ८१५२३ १२१२३
 २१० ; ८९.२११; ९०. २१२;
 ९६.२१३; ११०. १५१५२६ ; १२८.२२०
 १२ ; १३०.२२१; १३३.२२३; १३५.२२६
 ११ ; १४९. २२८; १५५.२३०; १६१.
 २३१;
 ७.१.११८११८ १०११५ २१
 २३७ ; २४०; २.२४०;
 ११११५१७ १११२३ ११०
 २४१ ; ६. २४३; १२. २४५; १३.
 २४६; २०.२४७; २१. १११२१ १५१८
 ११२ ; २४८ ;
 २३.२४८; ११५ १११३ २५१
 २४९; २७. २५१; २८.२५१;
 ३३.२५२; १०११०१२१३१५ ३५
 २५३; ३६.२५४; ३७. १७११ २५६; ४०.
 २५७; ५५. ३१०११२ ५८
 २५९ ; ५८.२६१; ५९.२६२;
 ७३.२६६; ७५.२६७; २६८; ७७.२६८;
 ८५.२७१; ८९. २७१; ९०. २७२
 १७११८१२२ १३११८ १६११०१
 ; ९६. २७३; २७४ ; २७६;

२.३६२६०; १०.२६८; २६५;
 २०.२६८; २१.२६८; ३६.२६३;
 ३७.२६३; २६९; ४५. २६५; ५९.२६८
 ७ ; ६२.२६९; ६७. ६१८१११ २०१२१
 ३०१; ७३.३०२; ९८.३०६; ३०७; ९९.
 ३०८; १०२.३०९; ७१११११३
 ३१० ; १०७.
 ३११; ११५.३१५;
 ३.१.३१६; ३१७; ३. ३१७; ३१८;
 १५. १११२१ ११३ १५११५. ११५
 ३२०; ३२१; ४५.३२३; ५६.३३१;
 ६१.३३२; ७७.३३५; ८३.३३५; ९२.
 १३१.१५१६१ १८ ११३.३४२; ११९.
 ३४२; १२०.३४३;
 ४.१. ५१६; ३२०; ४७. ८१५
 ३५२; ६७.३५६; ७७.३५६; ८२.३५६;
 ३५७; ८३.३५८; ९२.३५९;
 ८२.१.३६३; १२१३११८ १०१
 २०१२१२२ ; ८. ३६७; १२.३६८; ३६९;
 १७.३७१; ३७२; १८. १५११७१२२ ३१
 १५ ; २७. ३७५; ३०.३७५; ३५.३७५
 १२१३ ; ५५.३७८; ६८. ३७८; ७०.
 १७१११२३ ३८१ ;
 २.१.३८५; ३८६; ३९०; ७१२०१०१
 २१ ; ३९१; ३९३; ७.३९५; ८.३९५;
 १६.३९८; ३८.४००; ४२.४००; ५५.
 १११२१६ ५११० ५१११
 ४०९ ; ५६. ४१०; ६२.४११; ८०.
 ४१५; ८२.४१५; ८५.४१७; ८५.४१७;
 ८६.४१८; १०६. ४२१; १०८.४२२
 ११ ; ११२.४२५;
 ३.१७.४२७; २९.४२९; ३२.४२९;
 ३३.४३०; ३७. ४३१; ४३. ४३५

१५१७
 ५८.४३९; ५९.४३९; ४३९;
 ६१.४३९; ६७.४३९; ७४.४३९; ७९.
 ४३९; ८२.४३९; ८७.४३९; ८८.
 ४३९;

४.१.४३९; २.४३९; ३.४३९; ८.४३९.

हि (अ.) ३.४.२.१९२०; ११२१३ ८१९।
 १३१९.३१९६; ८९.१८५.

हि (अ.) ८.१.५६.३३८.

हि (धा.)

महिणोति ८.४.१५.४५८.

महिणुतः ८.४.१५.४५८.

मजिघ्राययिषति ७.३.५६.३३९.

अमाजहियत् ७.३.५६.३३९.

हि (प्र.) ३.१.८७.६९; ६.४.१०१.२१३.

हिंस (धा.)

हिंस्ति १२; ६.४.२३.१२३; १२४.

हिंसा ६.१.९.१६; ७.४.३०. १५१९११७
 ३४९; ५४.
 ६५२.

हिंसार्थ ३.१.२६.३३९; ४.३७. ३१३१०१११
 १३

हिंसी (पा. श.) ३१; ३.१.१२३.१७.

हिंस्र ३.१.८.१६.

हिक् (धा.)

हिक्रति ३०.

हिक्रि ३०.

हिक्रित ११; २.१.१.३६९.

हित १.१.६२.१६३; ४.२.३११; २.१.१.३६०;

३.१३.४५०; ५.१.७.३३९; ९. १०११५।
 १६१९६१७१२३१२३ १४११५१९६१९६।
 १८१२०१२१२११ २३१२१२६ ११४
 ३४९;

२०. २५१२५; ६.४.१६३.२३३; ७.२.९८.
 ३१३
 ३०६.

हित १.१.२७.८७; २.१.३६.६१०; ६.१.
 १४४.९५.

हितक्रोड ७.१.९६.२७६.

हितनामन् ६.४.१७०.२३३.

हितभक्षाः (पा. सू.) ४.४.६५.३३३.

हितयोग २.३.१३.४५०.

हितशब्द ४.४.६५.३३३.

हिता ५.१.६.३३९.

हित्व ६.४.२२.१२७; ७.१.३७. २५३०.

हित्वा ७.१.३७.२५३.

हित्वा (अ.) ७.१.३७.२५३.

हिनुमीनाग्रहण ८.४.१५.४५८.

हिप्रभृति २.४.३६.४८९.

हिम ४.१.४९.२२०; ५.२.१२२.३२२.

हिमकाषिहतिषु च (पा. सू.) १.१.७२.
 १२५.

हिमवत् (पर्व.) १.१.५७. २३१२३; ७.२.१२०;

४.१.३.३१६; ३.१.३३०; २.३.५.४५५;

४.१.०.४७५; ३.२.१. ३१३; १२३.१२५;

३.५८.१५०; ५.३.५५.४१५; ६.३.१०९.

१७४; ४.१.४८.२३७; ८.१.४.३३३.

हिमश्रथ १.१.४.५१; ५३; ५३.

हिमानी ४.१.४९.२२०.

हिमलु ५.२.१२२.३२२.

हिम्य ५.२.१२०.३२२.

हियंगु (आदे.) ५.२.२३.३७५.

हियुक्त ८.१.३५.३७५.

हिरण्य ६.४.१७४. ११०११०
 २३५.

हिरण्य (धातु.) १.१.१.११; ७.५७; ३.९.

२६४; १२.२७४; २.१.४.३५८; ३.१३.

४६९; १८. १३।१५; ४६.४६९; ३.१.
१२३.८८; ५.३.६०.४३८; ६.१.४.५; ५.
३८; ७.३.५०.३२८; ८.३.५८.४३९; ४.
२.४५३.

हिरण्य ५.२.६५.३८६; १०९.३९७.

हिरण्यदिव १.४.२.३१०.

हिरण्यय ६.४.१७२. १११३।१३।१४
२३५

हिरण्ययी ६.४.१७२.२३५.

हिरण्यव ५.२.१०९.३९७.

हिरण्यवर्ण ७.३.४५.३२५.

हिरण्यार्थिन् ५.२.१३५.४०९; ३.९९.४३९.

हिम्क (अ.) १.१.३८.२५; ३.४.६२.१७७.

हिलोप १.१.५६.१२०; ६.४.२२. २।२।२३;
१८३.

हिलोप ६.४.२२. १८।२५
१८३.

हिलोप ६.१.१०८. १।१०।११।११
१८३; ४.२२.

हीन १.४.२४. ११।१६।१७
३२७; ५.१.१५५.३६३.

हु (धा.)

जुहोति १.१.४४.१०५; २.३.३.१५४
१८।१८।१९।२०।२१
; ३.२.१२६.१२२;

१७८.१३६; ८.२.१५.३२६.

जुहुतः ६.१.१८६.१३२.

जुहाव ६.१.८५.६५.

जुहुवतुः १.४.२.३०९; ३.२.३.९७;
६.१.१७.२६.

जुहुवुः १.४.२.३०९; ३.२.३.९७; ६.
१.१७.२६.

जुहुमः ८.१.६६.३७९.

अजुहवत् ६.१.३२-३३.२२.

अजुहवुः १.१.३.१५; ७.३.८३.३३५.

जुहुषति ६.१.९.१६; १५; ३२-३३.
२९.

जुहावयिषति ६.१.३२-३३.२२.

जोहूयते ६.१.९.१५; ३२-३३.२९.

हु (धा.) ६.४.८७.२९३; ६।१२;
२९३; १०१.

हुण्डा ७.१.५८.२६१.

हुण्डिता ७.३.८६.३३७.

हुत २.३.३७.१५९.

हृत ६.१.४५.३३; ११.७९; १०८.२६;
४.१.१७३.

हृतवत् ६.१.४५.३३.

ह्यमान २.३.३७.४५३; ४५९.

ह (धा.) ३.२.१.९२.

हरति १.१.४४.१०५; ४.५१.३३५;
२.४.३६.४२८.

हरसि १.१.५८.१५३.

जहार १.१.१४.७०; ५१.१२९.

जहुः ७.३.८३.३३५.

हर्ना १.१.३.१५; ५०.१२१; ५१.
१२६; १२७; १२९; २.४.१२३.

हरिष्यति १.१.२१.७७; ७८; ३.१.
३१.४१; ११.७५; ३.१३.१३३; ८.३.
५९.५३०.

हरिष्यते ७.३.७०.३०९.

हरिष्यामि ३.३.१३.१२२.

हर २.१.१.३६६; ३६७; ३६९; ८.१.
१८.३७३.

हरेत् ५.३.६६.४१९.
 अहार्षात् १.१.३.४९; ६.४.७.२०८
 १२.
 अहार्षुः ३.४.११०.१८७.
 हारयति १.१.४४.१०९; ५१.१३९;
 ६.४.४८.२००; ६२.२०६; ७.४.१.३४४.
 हारयांचकार १.१.३९.१६; ७.१.
 ५४.२५९.
 अजीहरत् १.१.५१.१३९; ७.४.१.
 ३४९; ८२.३५७; ९३.३५९.
 जिहीर्षति ६.१.१६२.१६३.
 हियते १.१.५१.१३९; २.३३.२१०;
 ४.२.३१०; २.१.१.३६६; ३३.३८२;
 ३.३.११३.१५५; ६.१.८५.६३; ४.१३२.
 २३२.
 हियेते ६.४.६९.१८९.
 हियेत् ६.४.४६.१९९; ४८.२००.
 जश्निरे (वै. श.) ८.२.३२.४०१.
 हायंते ६.४.४८.२००.
 अहारि ६.१.१०८.८९.
 अहारितराम् ६.४.२२.१८९; १०४.
 २१४.
 हारिष्यते ६.४.६२.२०६.
 हारिषीष्ट ६.४.४६.१९९.
 जिहीर्षति ३५; १.२.९.१९६; ३.१.७.
 १३; ८.१.४.३६५.
 जिहीर्षांचकार ७.१.५४.२५९.
 जिहीर्षात् ७.२.८०.३०२.
 अजिहीर्षात् १.१.३.४९; ७.२.३.२७९;
 २८०.

जिहीष्यते ६.४.४८.२०९.
 जेहीयते ६.१.१२.१८.
 अनुहरति २.१.५१.३९३.
 अनुहरन्ते १.३.२१.३८०.
 अपहियते ७.२.१०७.३१३.
 अभ्यवहियते ४.३.२५.३०७.
 अभ्युद्हरति ६.२.४९.१३८; ८.१.७०.
 ३११.
 अभ्यवहारयति १.१.४४.१०९.
 अभिव्याहारिष्यति ८.१.१.३३२३.
 अवहियन्ते ३.३.१२१.१५५.
 आहरति १.२.३९.२१४; ३.३.१८.
 १५१७; ४.२.१.१७२; ४.१.२.२३१.
 २५.
 आहर १.१.१.३१९; ३.१.८७.६६;
 १२.७५; ८.१.५१.३७७; २.१२.४५५.
 उद्हर ८.२.१२.४२०.
 उद्हारि १.१.५८.१५३.
 उदाहरन्ति १.१.१.३८; ३.२.१२३.
 १३३; १२१.
 उदाहियते १.१.६७.१७३; ३.२.५.२८२;
 ३.३.१३१.१५८; ५.१.११९.३६५; ७.२.
 १०१.३०९; ८.३.१७.४३७.
 उदाहियेते १.१.४६.११३.
 उदाहियन्ते ३.१.६७.५५.
 उदाहारि १.१.५८.१५३.
 उपहरन्ति २.३.६०.४६६.
 उपाहियते १.४.३२.३३१.
 उपोद्हरति १.४.६२.३३३.

होतृपोतृनेष्टोद्गावृ २.१.१. १०।१३।१८
३७२

होतृरेकार २११; १.१.१.६३.

होत्र १.१.६.५६.

होत्रवाह ५.४.३०.४३४.

होमचरुपुरोडाश ४.१.३३.२१२.

होतृक ४.२.१०४.२१२.

हुङ् (धा.) ६.१.६.११.

ह्यन्त ७.२.३७.२१४; ७३.३०२.

ह्यर्थ १.१.३.४५; ६.३.३४.१५२.

ह्यस् (अ.) ३.१.१४.७१; २.१११.११८;

११५.१२०; ४.२.४.२७२; ८.३.२६.

४३३.

ह्यस्तन ३.१.६७.५४.

ह्योगोदोह ५.२.२३. ४।५।५
३७५.

ह्यद् ६.१.८३.५५.

ह्यद्वया ६.१.८३.५५.

ह्रस्व (पा. श.) २६; २४; ३३; ९।३३; २७
३५;

१.१.११.६६; २२.७१; ३९. १६।२०; ४४.

१०५; ४८.११७; ५७.११३; ६१.१५९

१६; ६९. ३।४।१६।१६।१७ ७७ ५।६
; ७०.१८१;

२०.९. १९६; १७.१९८; २७. १९।२३।

२३।२३ ; २८. २२।२६ २६६; ४५.२३२;

४७.२२३; ४८. १५।१८।२१ १२
; ५०.२२६;

४.१.३००; ३. ७।९।९।९।१०।१४।२०।
३१२

२०।२५।२५।२६।२७ २।६।६।६।७।८।
३१३

८।८।९ १७।२२ २
; ३१४; ३१५; १४.३१९;

३.१.२७.३६; ३०. १२।२१
३९; २.१४१.

२५
१३२; १७८.१३६;

५.३.८६. १८।१८। २०।२०।२०।२०
२६ ;

६.१.१३.२२; ६९. १९।१९।२७
; ७७.

१६।१६ १३।१७।१७ १३
५२; ५४; ८६. ६५ ; ९१.७०;

१२७. ९।१०।१०।१३।१५ १२८. ११।
२९ ; १२८. १०

११ ; १७२.१०६; १७७. २।२१
; १०९; ३.४२.

१२।१३।१५ २१ १२।१६
१५८ ; ४३.१५८; ५०. १६२; ६६.

१०। २०।२२। २४ १६५
; १३९.१७७; ४.१. :

११
१८०; १६.१८५; ८९.२१२;

७.१.१.२४०; २०.२३७; २.१००.

१९; १०७. १६।२२ २०।२२।
३०८; १०७. ३।११; ३.१०८. ३।४०

२२ १।२।२ २।७।१४
; ३.११; १२०.३.४.४; ४.१. ३.४.४ ;

१०.३.४.८; १२. १२।१२ १४।१६।
१७।१७ ; ६०. ३।५.३

; ८२.३.५.६; ३.५.७; ८३.३.५.८;

८.२.४६.४०.३; ८२.४.५.६; ३.३.२.
१.९; १०१.४.४.८; ४.६.८. ४.६.६
१०

ह्रस्व (पा. श.) ३३; १.१.१.६३; २.२८.

२।३; ३.१.२७.३६; ६.४.२२. १०।११
२०५; ३.१.२७.३६; ६.४.२२. १०।११;

५६.२०४; १२०.२१८.

ह्रस्व (पा. श.) ६.१.६९.१२.

ह्रस्वग्रहण १.१.७०.१२१; २.२७. १५।२२; ३.
२०४; ३.

१.३०.३९; ६.१.६९.१२. ७७.५५
७.१८।२० १८
१०९ ; ३.६६.१६५; ४.३.१८१.

ह्रस्वता १.२.५०.२२६.

ह्रस्वत्व १.१.२२.७२; ३९. १६।१८ ८।१८
९९

२०।२१।२१।२२ ५१.१२९; ५६.१३७;

५७.१४६; १४८; ५८.१५४; ६२.१६१; २.
५५

४३. १८।२० १८
२१५; ४४.२१६; ४७.२२२; २२३;

४८.२२३, २३४, ११०।१०।१३, ५०.
५१२, ४.१४.३१९,

२.१.५१.३९३, ५५.३१५, ४.२६.
४३६, ४३९,

६.१.१३.२२, ३०. ३।५।१३, ४८.६१
४।८।११।१६।१६, २.१४१. २५।२५,
१३२,

४.१.१. १७।१९, २६. ८।११
१९१, ३.२००, ६६. २२७,
१.११. १४।१५, २।३।४।६,
२.८८, २.८९, ४.५९.३३२,

५.१.२.३३८, १.३८०, २.१००.३९६,
६.१.७१.५०, ८५. १०।१२।१५।१७,
६४,

११.७०, १३।१३, १३. ३।४।८।९, १२८.
१३।१३, १.३४. २२।२३, ७।७,
१०. ११. १५२, १५३, ४२. १५८

१७।१७, ४३. ५।६।९, ५०. १२।१३
१६४, ६६. ११।१६, १३९. ७।८।९, ४.
१४८. २२६,

७.१.१.२८०, ७४.२६७, २६८, १०.
२७२, २.२७.२८२, १००. १८।१९,
३०८, ३.

१०७. १३।१३, ११३.३४१, ४.१.३४४
४।१।१।१।१।५।२३, २।२।३।६।७,
३४५, ३४६;

१२.३४८, १३.३४८, ८२. १८।२०,
३५६, ८३.
३५८.

हस्वमघापो मुद्र (पा. सू.) ६.१.१०२.२०,
७.१.५४.२५९, २।४।७, १६.
५६.२६०.

हस्वनुहस्या मनुष्य (पा. सू.) ६.१.२२२.
१११, १२०.

हस्वप्रवेश १.२.२७. १७।२१।२५।२२.

हस्वप्रसङ्ग १.१.४८.११७, ६.१.१२८.१०, ३.
१३९.१७७.

हस्वप्राप्ति १.२.४८.२२५.
त. भा.श. को. १४४

हस्वभाविन् ६.३.५०.१६२, ६६.१६५, ७.
४.१. ११।१७, ६०.३५३.

हस्वभाविनी ७.४.१.३६४.

हस्वलक्षण १.४.१.३०३.

हस्ववचन ६.१.१२७. १३।१५, ७.३.१०८.
३४०.

हस्ववचनसामर्थ्य ६.१.१२७. ८।१।१०, ७.
२.१००.३०८, ३.१०८.३४८.

हस्वशासन १.१.४८. ७।८, २.२७. १५।१६.

हस्वसंज्ञा १.२.२७. १०।११।२६, १४।२२,
१.३०१.

हस्वसंज्ञावचनसामर्थ्य १.२.२७.२०३.

हस्वसंप्रत्यय १.१.६९.१७६.

हस्वस्य (पा. सू.) १.१.५१.११२, ६.
१.७७.५२.

हस्वस्य गुणः (पा. सू.) १.१.३.१६.

हस्वस्य पिति कृति (पा. सू.) ३.३.१०७.
१५४, ६.१.७७. १५।१८.

हस्वस्य पिति कृति तुक् (पा. सू.) १.१.
६०.१५८, ६२.१६१, २.२८.२०६, ६.
१.२७.३७, १३.७७, २.१८०.१३७, ६.
१.७७. ११।११।२०, ८.२.२.३२३.

हस्वाक्षराश्रय २४.

हस्वावङ्गात् (पा. सू.) ३.१.७९.६२, ८.२.
१.३४५.

हस्वादि ३३, १.१.३.४६, २.२७.२०२.

हस्वादि १.१.३.४५, ४७.

हस्वादिविधि १.२.२८.२०५.

हस्वादेश १.१.४८.११७, ६.४.८९.२३३,
१०. १२।१३, ७.३.११३.३४२, ४.६०.
३५३.

ह्रस्वादेशत्व ७.३.११३.३२.

ह्रस्वादेशशासन १५/१७
२२.

ह्रस्वान्त १.१.३९.१९; ६.१.१७७. १०९

१९; २.१४३.१३६; ३.६६. १६५;

४.३. १९/१९/२६
१८१.

ह्रस्वान्तेन्त्यात्पूर्वम् (पा. सू.) १.१.५७.

१४६; ६.२.१४३.१३६.

ह्रस्वाप्रसिद्धि ६.३.६६.१६५.

ह्रस्वाभाव ६.१.१७७.१०९.

ह्रस्वार्थ १.२.९.१६६.

ह्रस्वाश्रय २४; १.२.२७.२०३; ६.१.१०२.

१३/१५
८०; ४.३.१८९; ७.१.७४.२६७.

ह्रस्वो नपुंसके प्रातिपदिकस्य (पा. सू.)

१.२.२७.२०४; २८.२०५.

ह्राद् १.१.१०९. २०/२२
३५५.

ह्रादगविराम १.४.१०९. १५/१७
३५५.

ह्रास १.१.७०.१८९; ५.१.११९.३६६.

ह्राग्रहण ८.२.५६. ५/१०/११
११०.

हीतमुखी २.३.६२.४६६.

ह्राद् (घा.)

ह्रादयति ८.३.२६.४२८.

ह्रायतिप्रसङ्ग ८.२.८४.४१३.

ह्रायतिसमानाधिकरण ६.१.३२-३३.३०.

ह्रायत्यादि १.४.५२. २३/२३
३३६.

ह्रात् (घा.)

ह्रादयति ८.३.२६.४२८.

ह्रा ३.२.३.२४; ६.१.९. ३/४/५
१३/१३/१४; ३२. ९/९/१०/११

ह्रायक ६.१.३२-३३.३०; ३.१.१४५.६३.

ह्रायकीयति ६.१.३२-३३.३०.

ह्रावामश्च (पा. सू.) ६.१.४५.३७.

ह्रा (घा.) ६.१.३२-३३.३०.

ह्रायति १.४.५२. २३/२३
३३६; ३.२.१७८.

१३६; ६.१.९.१५; ३२-३३. १४/१५/१५
१२/१२/१३; २९; ३०;

३०; ८.२.८४.४१३.

ह्राययति १.४.६२.३३६; ६.१.३२-३३.
१३/१५ १४
२९; ३०.

आह्रूपते १.१.६८.१७६.

परिशिष्टम्

°अक

आचरि

°अक ७.१.१.२३६.

°अग्नि २.२.३६.४३८; ३.६.१.४६६.

°अग्नि° ८.२.१५.३१६.

अञ् (धा.)

समजनि ३.३.१८.१५२.

अजानत् २६.

अञ् (धा.)

समञ्जत् ६.४.१२.१.२२५.

°अंति (उ.) २.२.१८.४१६.

अतिसृ ६.१.१५९.१००.

अधिकारार्थ ३.

°अधिपति° ८.२.१५.३१६.

अन° ७.१.१.२३६.

अनडुह (पद्य.) ८.२.७२. ११११११११८.

अनरघत् ५.१.२.३३८.

अनाचमि (पा. श.) ७.३.३४.३२३.

अनीयर् (प्र.) ३.१.१४.७१८.

अपमाषितवै (वै. श.) २.

अप् (उदकम्) ६.१.८४.५७; ५२; ४.२२.१८९;

८.३.३७.४११; ४३२.

°अषीत्व° १.४.६०. २०१२०.

अद्भुवत् ६.४.२२.१८१.

अमिमनायते ३.१.१२.२३.

अमिमिमनायिषते ३.१.१२.२३.

अमिसावकीयति ८.३.६५.४६३.

अय् (धा.)

पलायते ३.३.१५६.१६५; ८.२.१९.

७/९/१५
३९९.

पल्ययते ८.२.१९.३९९.

प्रायते ८.२.१९. ७/९/१५
३९९.

अयकृतप्रसङ्ग ४.३.१५५.३२५.

अति ३.१.२२.२१; ६.१.१२.१२; ७.४.७७.

१४/१५
३५६.

°अति° ३.१.२२.२१.

अर्थ (धा.)

समर्थयिष्यामहे १.१.५७.११६; ३.

६२.२८५; ४.१.९०.२४४; ६.३.३४.

१५१; ७.१.७४.२६६.

अर्थकृत ३.१.१. ५/१५
२.

अर्थवत्कृत ३१.

अइ (धा.)

(मा) अवीत् १.१.३.११०.

अघ (उ.) ८.३.१.४२४.

अवर्तमानकालार्थ ३.३.१०.११०.

अव्यय (पा. श.) ३.२.८४.१११.

अशिभ्विषति ६.१.३.१८.

अस् (धा.)

अभिपन्ति ८.३.६७.४६६.

पर्युदस्यते ४.१.९३.२३७.

प्रादुःष्यात् १.२.६४.२३१.

असंप्रसारण ६.४.१९.१८६.

आसिद्धत्व १.१.५७.१५५.

आख्येय २.२.२४.४२६.

आचरि (पा. श.) ३.२.१.१५.

°आत्त्व° ७.१.१०.२७३.

°आविकर्मन् ७.२.१७.२८३.

आद्यज्विशेषण ७.३.१. १५१७
३१६.

°आप्° (प्र.) ५.३.५५.६१३.

आप् (धा.)

परिप्राप्यते ७.२.८.२८२.

परिसमाप्यते १.२.२७.२०४; ३९.

२१३; ६४.२३; २१४; ३.१.२५८; २.

१.१. १५१६१७१७१८ ; ३६१; ४.१.

१५१७ ; २.४७३; ३.२.१०२.१११; ५.२.

१२.३१३; ६.३.६१.१६१; ८.३.५८.

४३९.

°आव्यहण ४.१.१.१९१; १९२; १९३; १९४.

°आयतस्तु° ६.४.१९.१८६.

°आयादि ६.१.१५८.११.

आदेश्रावय ८.२.१२.४३०.

आहि (पा. श.) १.१.५६.१३३; ४.४.१.३६९.

आहि° (पा. श.) १.१.५६.१३३.

इ (धा.)

एतु २.१.२.३७६; ६.१.३७.३३३; १७६.

१०८; ८.२.१५.३३६.

इयात् ७.४.२४.३३९.

आयिष्यते ६.४.६२.२०७.

एष्यते ६.४.६२.२०७.

उद्गात् २.४.३.४७४; ३.२.१११.

११९.

परियन्ति २.२.१८.४६७.

पर्येति ५.१.१.३४०.

संप्रत्याययति १.१.४४.१०५; २.२.

२९. १८१९.

इत् (पा. श.) १.३.१.२६६; ५.३.५.४०३.

इष ४.१.७.२०३.

इषु ३.२.१२३.१३३.

ईत्त्व १.४.२.३०८.

उणादि ७.३.५०. १९१३°.

उद्भवति (पा. श.) ३.१.१२.३३; ३३.

उद्भत् १.४.६०.३४२.

उब्ज् (धा.)

न्युब्जति ७.३.६१. ८१११°.

°उरभ्र (प्रा.) २.४.१२. ८११७.

उत्का ८.४.४७.४६४.

उषद्भिः (वै. श.) ७.४.४८.३५२.

ऋ (धा.)

(मा) समृत १.३.२९.२८३.

(मा) समृपाताम् १.३.२९.२८३.

(मा) समृपत १.३.२९.२८३.

ओजस् १.४.९.३१५.

°कटपु° ६.४.१९.१८६.

करोति (पा. श.) १.१.५६.१३३; १३३; ३.१.

२५४; २५५; १३३४२५; ६.१.४५.३६.

करोति° (पा. श.) १.१.५६.१३३.

करोत्यर्थ ३.१.२६.३३.

°कित्स्वर १.१.६३.१६५; ३.१.३. ८१११.

क्व (धा.)

(मा हि) कार्षम् ६.१.१८७. ११११.

चिकीर्षाचकार ७.१.५४.२५९.

पराचिकीर्षेति १.३.६२.२८६.

कौशाम्बीशब्द ६.२.१३९.१३५.

क्रम (धा.)

संक्रम १.१.६३.१६६.

गण (धा.)

परिगण्यते ४.१.१०. २१२१; २.४५.

२८३; ३.२.४. ३०६; ५.३.५.४०३.

परिगण्यन्ते ३.४.६७. १६३१.

जङ् (भा.)

परिण्यगदत् ८.४.१७. ४५९.

गम् (भा.)

पर्यागम्यते १.४.९३. ३३२.

(मा) गम्यात् ६.३.३३. १२९.

गृह् (धा.)

निगृह्णाति १.२.१८. २००.

प्रतिगृहाण ३.१.१०८. २३३.

शक्तिञ् (धा.)

परिसंचक्ष्याः २.४.५४. ४३७.

चर् (धा.)

(मा) उर्चीचरम् ७.३.१०८. ३३०.

च्यु (धा.)

च्चावयन्ति ६.१.९. १३.

°जहाति (पा. श.) ३.२.२८. १०२.

जि (भा.)

पराजयते १.४.२६. ३२८.

जिह्वननीयिषति ७.३.५५. ३३०.

°जुहोति (पा. श.) ३.२.१२६. १२८; १३६.

ज्ञा (धा.)

विज्ञापयति १.४.५२. ३३७.

(मा) विज्ञायि २.२.२०. ४१८; ३.

४.११०. १२७.

टञ् (प्र.) २.१.५१. ३१६.

°टञ्च्युत् (प्र.) ७.१.१. २३३.

तत् १.१.२७. ३३३.

तप् (भा.)

(मा) ताप्ताम् २.२.२९. ४३४.

तिष्ठति (पा. श.) ३.१.३६. १५.

लोक ६.१.१२. १६.

थाथघञ्क्ताजविप्रकाणाम् (पा. सू.) ८.२.

५५. ४०३.

वा (धा.)

(मा हि) दाताम् ६.१.२०४. ११६.

°वुर (उ.) ७.१.६८. २६३.

वुर्मवाति (पा. श.) ३.१.१२. ३३; ३३.

वुष्ट (धा.)

(मा हि) वुक्षाताम् ६.१.१८६. १११.

(मा हि) वुक्षाथाम् ६.१.१६१. १०२.

वुह् (धा.)

धुक्षाथाम् ६.१.१६१. १०२; १८६.

१११.

धा (धा.)

अन्तर्धत्ते १.४.२८. ३२९.

(मा हि स्म) दधत् ६.१.२१७. ११८.

(मा हि स्म) दधात् ६.१.१९. ११३.

(मा हि) धाताम् १.१.६३. १६५; ६.

१.२०४. ११६.

पञ्च (धा.)

मा पञ्चम् ३.२.१२६. १२८.

पा (धा.)

अपीप्यत् ७.४.१. ३३१.

अपीप्यताम् ७.४.१. ३३१.

अपीप्यन् ७.४.१. ३३१.

प्रवपानि ८.४.१६. ४५८.

प्रसव ४.१.३. ११८.

°मथ्यात्व ७.२.८४. ३०४.

मा (वे. श.) १.१.५१. १२८; २५१२५; ६३.

२२१२२; १६५; ३.१.८. १११६; ६.३.३३.

१२९; ४.१.०६. २१५.

यज्ञ (धा.)

यथा १.४.९.३१३.

यज्ञहण २.१.४३.३१३.

यु (धा.)

अयाविष्ट ७.१.१२.२१५.

योयुवति ६.४.८७.२११.

लुमत् (पा. श.) १.१.५.५१५.

०म् ६.४.१९.१२५.

वञ्च (धा.)

वक्ष्यति १५; १६; १.१.२१.३६; ३८;

२८.९०; २९.३१५७; ३७.९६; ३८.९७;

३९.९८; ४६.११३; ५७.१४२; १४४;

१४७; १५१; ५८.१५३; ५९.१५७; ६२.

१६४; १६५; ६७.१७३; २.६४.२३५;

२४६; ४.१.३१३३४; १७१२५; १४

१३.३१६; १८.३२०; २.१.१.३५१;

२.३.४०८; ८.४१२; ४१३; ११.

८१५; २४.४२३; ३.१.४४०; १३१;

२९.४५६; ३२.४५७; ६५.८१७; ४.

१९.१३१६७१२२; ४७८; ३५.४४४;

३६.४४५; ४९.४४६; ३.१.३.१२१;

१५; ३६.४५; ४६.४५; ८०.४५; ८७.

६६; ११.७३; १४.७३; १०९.२४; २.

५८.१०६; १०२.११३; १२७.१२६; ३.

१९.१४५; २०.१४६; १४७; ८३.१५१;

१०७.१५४; ४.४.१७०; ८५.१२३; ४.१.१.

१२५; १२८; ७.२०३; १३.२०३; ४८.२१६;

५४.२२३; १५५.२६३; २.३६.२७;

६६.२६६; १२४.२१३; ३.३९.३०८;

५.१.२०.३५३; ३७.३५०; ११९.३५६;

३६६; ३.३७.३७८; ६.१.१.१०; १५;

१.१५; १६; १६.२२; १७.२५; ७०.

१६; ८४.५६; १२५.८३; १३५.२३; १६;

१८६.११२; २.५२.१२१; १७५.१३७

१८; ४.२२.३१६; १६९; १९३; ४२.

१६८; ११०.२१६; १२१.२१६; ७.२.३.

२७६; २८०; १०.२८३; ३६.२१२; ३.

१०.२१०; १०८.३११; १२०.३४३; ८.

१.१.२२.२५२६; ३.३७.४३२; ६७.

४३३.

शिष् (धा.)

उचिच्छिपति ७.४.६१.३५४; ८.२.

६.३१३.

व्युचिच्छिपति ७.४.६१.३५४.

शृ (धा.)

शृणोति १.१.६१.१५१; ४.१.१.११०.

स्मशान ५.१.५९.३८५.

स आयुष्मान् ५.३.१४.४०५.

सखि ११.

सद् (धा.)

सादयामि ६.१.९४.७६.

सप् ४.१.३.११८.

सम् (उ.) ७.४.४८.३५२.

सर्ति (पा. श.) ३.१.१११४.२६.

०सर्ति (पा. श.) ३.१.११४.२६.

सिस्वापकीयिषति ७.४.६७.४५५.

सु २.२.१८.४१६.


सूतयामाणि ७.४.५६.१५१.१५२६.

हरि (पा. श.) १.३.२१.२८३; ४.५१.

३३५; २.१.१.३६६; ५१.२१०११०; ३.

१.२२.२३; ८.१.७०.३२१.

हरि १.३.१५.२७९.



शुद्धिपत्रम्

अशुद्धम्	शुद्धम्
अ अ	अ अ (पा. सू.)
अकर्तुम्	अकर्तुम् (अ.)
अकस्मात्	अकस्मात् (अ.)
अकृत्वा	अकृत्वा (अ.)
अक्ष (धा.)	अक्ष (धा.) आनक्ष
अक्षरज्ञः	अक्षरज्ञः (अ.)
अघशब्द	*अघवत् इत्यस्य पुरस्ताद् द्रष्टव्यः
अङ्ङिस्त्व	अङ्ङिस्त्व
अञ्जसू	अञ्जसू
अद्यतन	अद्यतन (पा. श.)
अद्ध्यच्...१५... ..	अद्ध्यच्...११५...
अनन्त्यानियमार्थ	अनन्त्यानियमार्थ
इष्टतः	इष्टतः (अ.)
उदञ्जि	अयं उदञ्जि इति ज्ञेयः
ऊट्	ऊट् (आदे.)
काण्व्यायनीय	काण्व्यायनीय
किमेतत्तिङ्व्य*	किमेतत्तिङ्व्य*
*माथिच्°	७.२.८५.३०५ इत्यपनेयम्.
वक्षत् (पृ० १५७)	वच्-धातोः १५८ पृष्ठे वह्-धातौ नेयम्

संक्षेपचिह्नानि ।

अ.	अध्ययम् ।	
अलं.	अलंकारः ।	
आ. । आग.	आगमः ।	
आदे.	आदेशः ।	
उ. । उप.	उपसर्गः ।	
ऋ.	ऋषिः ।	
ओ. । औ.	औषधिः ।	
क. वि.	} कर्मविशेषः । } कलाविशेषः ।	
का. प.		कालपरिमाणम् ।
का. वा.	कालवाचकम् ।	
कू. शं.	कूषिवाचकशब्दः ।	
क्री. वि.	क्रीडाविशेषः ।	
खा. पे.	खाद्यपेये ।	
ग.	गणः ।	
गृहो.	गृहोपकरणम् ।	
ग्रं.	ग्रन्थः ।	
ग्रं. का.	ग्रन्थकारः ।	
ग्राम.	ग्रामः ।	
ज.	जलाशयः ।	
जा.	जातिः ।	
ज्यो. । ज्यौ.	ज्यौतिषम् ।	
दे.	} देवः } देशः	
देव.		देवताः ।
धा.	धातुः (भ्रादिधातुस्तथा सुवर्णादिधातुश्च)	
धान्य.	धान्यवाचकः ।	
न.	} नदी । } नक्षत्रम् । } नगरम् ।	
नै. पा. शं.		नैयायिकपारिभाषिकशब्दः ।
न्या.		न्यासः ।
प. । पशु.	पशुः ।	
प. । पर्व.	पर्वतः ।	
पाक्षि.	पाक्षिन् ।	
प. ना.	पदार्थनाम ।	

परि.	परिमाणम् ।
प. वि.	पदार्थविशेषः ।
पा. शं.	पारिभाषिकशब्दः ।
पा. सू.	पाणिनिसूत्रम् ।
प्र.	प्रत्ययः ।
प्रत्या.	प्रत्याहारः ।
प्रा. । प्राणि.	प्राणिन् ।
प्राण्य.	प्राण्यवयवः ।
फ.	फलम् ।
बा.	बाह्यणः ।
भा. वा.	भाष्यवार्तिकम् ।
मा. वि.	मानवविशेषः ।
य.	यज्ञसंबन्धिः ।
यज्ञो.	यज्ञोपकरणम् ।
य. ना.	यज्ञनाम ।
य. वि.	यज्ञविषयकम् ।
य. सा.	यज्ञसामग्री ।
यु. वि.	युद्धविषयकः ।
यु. सा.	युद्धसाहित्यम् ।
रा.	राजकीयम् ।
रो. । रो. वा.	रोगवाचकः ।
वन.	वनस्पतिः ।
व. वि.	वस्त्रविशेषः ।
वा. वि.	वायुविशेषः ।
वि. शं.	विशिष्टशब्दः ।
वै. पा. शं.	वैयाकरणपारिभाषिकशब्दः ।
वै. शं.	वैदिकशब्दः ।
व्र.	व्रतम् ।
शंखवि.	शंखविशेषः ।
शतृप्र.	शतृप्रत्ययान्तम् ।
शा. वा.	शाखावाचकः ।
शि.	शिल्पी ।
सं. । सं. वा.	संख्यावाचकः ।
स. ना.	सर्वनाम ।
संब.	संबन्धिवाचकः ।
सा. शं.	सामान्यशब्दः ।
रथ. । रथ. वा.	रथरुवाचकः ।